

कै. विजयनाथजोशी
म्यावीनाट्के संगीता संहिता



ट्रॉम्पेकरआष्टिकर



कै. वीर वामनराव जोशी ह्यांची नाटके

समीक्षा व संहिता

डॉ. मधुकर आष्टीकर



महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळ, मुंबई

प्रकाशक :

सचिव,

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळ
मंत्रालय, मुंबई

प्रथमावृत्ती :

१९८५

①

प्रकाशकाधीन

मुख्यपृष्ठ :

संजय धोतरकर

नागपूर

मूल्य रुपये ६०/-

मुद्रक

मधुसूदन पां. बनहड्डी

नारायण मुद्रणालय

२२४ टिकेकर रोड

धनतोली, नागपूर

: निवेदन :

विदर्भील जुन्या पिढीतील स्वातंत्र्यसेनानी, सुप्रसिद्ध नाटककार, खंडे वक्ते इ. विविध नात्यांनी वीर वामनरावदादा याचे नाव वैदर्भी जनतेच्या मनात कायमचे राहील.

गेले वर्ष हे वामनरावदादा याचे जन्मशताब्दीचे वर्ष. या निमित्ताने दादांचे सर्व साहित्य त्यांच्या समीक्षेसह प्रसिद्ध करण्याची मंडळाने योजना आखली आणि हे सर्व लिखाण करण्याचे काम मंडळाने डॉ. मधुकर आष्टीकर यांच्यावर सोपविले, डॉ. आष्टीकर यांनी कमीत कमी वेळात ते पूर्ण करून दिले, याबदल त्यांचे आभार.

वीर वामनरावदादा यांचे जनतेवर आणि शासनावर एक ऋण आहे. या ऋणाचा प्रकार ऋषिऋणात येईल. मंडळाने हे लिखाण प्रसिद्ध करून अंशतः तरी या ऋषिऋणातून मुक्त होण्याचा प्रत्यन केला आहे. अर्थात दादांचे ऋण हे न फिटणारे ऋण आहे याची मला आणि मंडळाला जाणीव आहे.

नारायण मुद्रणालय, नागपूरचे श्री. मधुसूदन पां. बनहटी आणि त्यांच्या मुद्रणालयातील कामगार या सर्वांचे उत्तम छपाई करून दिल्यावदल मंडळ आभारी आहे.

१९ नोव्हेंबर १९८५
यशोधन, मुंबई.

सुरेंद्र बारंगी

: प्रस्तावना :

कै. वीर वामनराव जोशी एक राष्ट्रीय नाटककार म्हणून गाजले. विदर्भाचा हा थोर सुपुत्र महात्मा गांधींचा कट्ठर अनुशाशी होता. वास्तविक त्यांच्या काळी विदर्भात आणि विशेषतः अमरावतीत लोकमान्य ठिळकांचे अनुशाशी प्रबल होते. महात्मा गांधींच्या दुवळथा मानल्या जाणाऱ्या अहिंसावादी साधनांनी स्वातंत्र्य प्राप्त करणे अशक्य होय, त्यासाठी हवा लोकमान्यांचा क्रान्तिकारी उग्र मार्गच असा त्या वैदर्भीय नेतृत्वांचा ठाम आग्रह होता. अमरावतीत कै. दादासाहेब खापडे अशापैकीच एक नेते होते. वामनरावांना दादासाहेबांचा फार मोठा आधार होता. कुठुंब पोषणात होणारी ओढाताण दादासाहेबांच्या सहाय्याने वरीच सहा होत होती. तरीपण राजकीय विचारांच्या बावतीत वामनरावांनी दादांचे अनुग्रायित्व स्वीकारले नाही. कारण त्यांना महात्माजींचे विचार आणि साधने प्राप्त परिस्थिती योग्य वाट होती. वामनरावदादा स्वतःच्या बुद्धीशी आणि विचारांशी प्रामाणिक व एकनिष्ठ असत, एखाद्या व्यक्तीच्या लौकिक, आर्थिक वा इतर कुठल्याही कारणामुळे आलेल्या विभूतिमत्वाचा वा मोठेपणाचा परिणाम होऊन त्याच्या विचारांचे दास्यत्व दादांनी कधी स्वीकारले नाही. आपल्या बुद्धीला जे पटेल ते मान्य करून त्यामुसार वाग्याला ते कधी कवरले नाही. यामुळेच कै. दादासाहेब खापडेंशी अनेकदा वैचारिक वाद घडले; त्यांच्याशी आलेले संवंध थोडेफार ताणलेही पण दादांनी त्यासाठी पडते घेतले नाही. त्याच्याबोर हेही खरे की राजकीय दृष्ट्या, आलेला वैचारिक संवर्ष वळगता, त्यांनी परंपरांच्या प्रेमात एवढाही उणेपणा येऊ दिला नाही. दोघेही त्यादृष्टीने थोरच. दादासाहेबांचे एरबद्दीचे होणारे सहाय्य केवळ ह्या वैचारिक विरोधापायी कधी दुरावले नाही.

वामनरावदादांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैल होते. ते उत्तम नाटककार म्हणून गाजले तसेच सफल पत्रकार म्हणूनही नावाजले. अमरावतीला “ स्वतंत्र-हिंदुस्थान ” नावाचे वर्तमानपत्र त्यांनी हयातभर चालविले. त्यातील अग्रलेख आणि राष्ट्रीय विचार ह्यांनी त्याकाळी गांधीवादी विचारसरणीचा प्रसार आणि प्रचार करून स्वातंत्र्य संग्राम जोरकस बनविण्याचे महत्कार्य केले. काँग्रेसचे ते आजन्म कार्यकर्ते राहिले; एकनिष्ठ राहिले. गांधीजींचा पक्ष, कुठल्याही प्रलोभनापायी वा स्वार्थापायी त्यांनी सोडला नाही. ही वैदर्भीय परंपरा पुढेही

ठिकली असती तर दादांना त्यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षीत त्यांच्या अनुयायांनी वाहिलेली उचित श्रद्धांजली ठरली असती.

वामनरावदादा कुशल संघटकही होने. विदर्भील कॅप्रेसची संघटना मजबूत करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. कॅप्रेसच्या निशाणाखाली सामान्य-जनताही एकत्रित व्हावी आणि पारतंच्याची चीड सर्वत्र निर्माण करून स्वातंत्र्य लढ्यात ह्या सामान्यांचे असामान्य व्यक्तित्व सहभागी व्हावे महणून त्यांनी मेळे सुरु केले. त्या मेळथातून ह्या कवनावरोवरच छोट्या छोट्या नाटिकाही ते करवीत. स्वतःच लिहिलेल्या ह्या संवादप्रधान नाट्यातून जनतेत त्याकाळी आलेला थंडपणा, आल्स आणि पारतंच्यातच सुख मानणारी लाचारी घालविण्यासाठी त्यांनी शान्दिक कोरडे ओढले; जनता जागी केली.

दादा लोकप्रिय जनसेवकही होते. अमरावतीच्या म्युनिसिपालिटीचे ते अनेकवर्ष अध्यक्ष होते. निरपेक्ष आणि निरलस जनसेवा करण्याचा आदर्श महणून त्यांची अध्यक्षीय कारकीर्द जनतेच्या मनावर अभिष्ठ ठसा उमटवून गेली.

नाटककार महणून तर दादा महाराष्ट्रात गाजलेच. त्यांची नाटके रंगली. लोकांनी डोक्यावर बेतली. त्यातली गाणी ओठाऊठांवर रुठली. कित्येक बुडत्या नाटककंपन्यांची नौका सुखरूप किनाऱ्याला लागली. पण ह्या वैदर्भीय नाटककाराची समीक्षकांनी मात्र तशी उपेक्षाच केली. पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. मु. श्री. कानडे ह्यांनी लिहिलेल्या ‘कालचे नाटककार’ ह्या पुस्तकात त्यांच्यावरचा एक लेख, एवढीच दादांच्या नाटकावरची उपलब्ध समीक्षा ! बाकी किरकोळ प्रासंगिक वजावाक्या आणि ऐतिहासिक पठाणी खाक्याच्या नोंदीच त्यांच्या नदिवी आल्या. महणूनच कै. वीर वामनरावदादांच्या जन्म-शताब्दीच्या वर्षीत त्यांच्या नाटकांची समीक्षा व्हावी आणि त्यांची संहितादेखील रसिकांना उपलब्ध रहावी ह्या हेतूने साहित्य संस्कृती मंडळाने एक ठराव केला आणि प्रस्तुत पुस्तक कै. वीर वामनराव जोशी ह्यांची नाटके, एक समीक्षा व संपादित नाटथ संहिता-अशा स्वरूपात ती तयार करावी असे मठा कळविले. त्यानुसार त्यांच्या प्रकाशित चार नाटकांची समीक्षा मी केली आणि संहितेचे संपादनही साधले. कै. दादांची काही नाटके केवळ नावारूपानेच कानावर आली. त्यांची संहिता उपलब्ध होऊ शकली नाही. मेळथातील पदे, नाट्यसमीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त होती. त्यांचा यथास्थळी वापर केलेला आहेच. नाट्यविषय आणि त्यातील विचारसरणीला पोषक ठरणारे दादांचे नाट्यसंमेलनाध्यक्षीय भाषण देखील यथावश्यक तेवढे समीक्षेतूनच प्रकाशित केले आहे. ते भाषण छापील स्वरूपात उपलब्ध झाले नाही. त्या भाषणाचा वराचसा भाग त्यावेळी

कै. अन्यांच्या साप्ताहिक नवयुगात प्रकाशित झालेला होता. त्याचाच उपयोग मी कहन घेतला आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे श्री. अच्चुत तारी ह्यांनी तो नवयुगचा अंक उपलब्ध कहन दिला म्हणून मी त्यांचा आभारी आहे. दादांची राष्ट्रीय विचारसरणी त्यांच्या नाटकातून पांजीपांनी अवतरलेली आहे. जवळ प्रत्येक नाटकातून राज्यकान्ती घडलेलीच आहे. तेव्हा दादांच्या कान्ती-वदलच्या विचारांचे नाटकमय दर्शन रसिकांनी घेतलेलेच आहे पण कान्तीवदलचे त्यांचे सैद्धान्तिक विवेचनही रसिकांना उपलब्ध व्हावे म्हणून त्यांनी लिहिलेली एक प्रस्तावना परिशिष्ट म्हणून जोडलेली आहे. विदर्भाचिच दुसरे एक थोर देशभक्त स्वातंत्र्यसेनानी कै. हरिहरराव देशपांडे ह्यांच्या “ यावलीचा स्वातंत्र्य-संग्राम ” ह्या पुस्तकाला दादांनी ही प्रस्तावना लिहिलेली आहे.

कै. दादा, दैववादी नवहते पण देवाला मानणारे होते. त्यांनी पूजापाठ केले नसतील, देवले वा देव्हारे पूजिले नसतील पण मनांत त्या सर्वे शक्तिमान चैतन्याचे विनम्र भान ते सतत राखून वागले आहेत. दैववाद माणसाला आलवी आणि निष्क्रीय बनवितो; त्याचा पुरुषार्थ निष्प्रभ करतो; परवशता आणि चाटुकार लाचारी करणारे क्षुद्र जीवन त्याच्या माथी मारतो. दैव कपाळी नसते तर करतळी वसते अशी दादांची धारणा होती. गूठ मजबूत असली की दैव मुठीत रहाते. पराक्रमी पुरुष दैवाचा दास नसतो. उलट दैव तत्पद-प्रवण-शरण होत असते. म्हणून दादा दैवावर हवाला ठेवून कधी वागले नाहीत. कुठल्याही संसारिक आपत्तीचे खापर त्यांनी दैवाच्या माथी फोडले नाही. त्यांची सगळी सुजन पांचे देखील कधी दैवाच्या नावाने हांका मारीत हीन, दीन व लाचार वनून, “ परवशतेचा पाश कसा तोडू ” ? म्हणून निष्क्रीय आलस अवलंबून पाशाची राज्यकर्त्यांना शरण गेली नाहीत.

आपल्यापेक्षा अधिक शक्तिमान, ह्या विश्वात संचरतो ह्याचे भान मात्र आवश्यक असते. माणसू बुद्धिमान आहे, कर्तृत्ववान आहे, पण त्यापाचीच तो हैवानही होण्याची शक्यता आहे. विनय हेच बुद्धीचे आणि शौर्याचे भवण. अन्यथा त्याचे शौर्य क्रौर्यात मोडेल, समर्पणाशिवाय जीवनातील उदात्ततेला कवटाळण कठीणच. आणि ही समर्पणाची भावना येण्यासाठी सर्वशक्तिमान चैतन्याची जाणीव आवश्यकच. ह्या चैतन्याला म्हणावे देव वा अन्य काहीही. कारण देव ही संज्ञा आहे, संकल्पना नाही. अविचार, उन्मत्तता आणि स्वार्थान्ध-क्रौर्य ह्यांनी पराक्रमी पुरुषार्थाला ग्रासू नये म्हणून आपल्यापेक्षाही अधिक बलवान असे ह्या जगात काही आहे, ते सर्वाभूती आहे, सर्वांचे रक्षक आहे, सर्वांचे सर्वतोपरी कल्याण करणारे आहे ही भावना सतत भावली पाहिजे, तशी शक्ती संकल्पिली पाहिजे. दादांनी ते केलेले आहे. तसा देव त्यांनी मानला

आहे. पण केवळ संकल्पना करून ते थांबले नाहीत तर ह्या संकल्पनेचे मर्तु स्वरूप त्यांनी जनतेत पाहिले आहे. सर्वसामान्य जनता, हाच दादांचा देव आहे. कारण देव, ते चैतन्य प्राणिमात्रांचे ठायी दिसत असता त्याला आणखी इतरत्र शोधणे बुद्धिमाण्याला कसे शक्य आहे ?

दादांची नाटके कंपन्यांनी केली तोवर दिसली. आज त्यांचे प्रयोग होत नाहीत. हौशी रंगभूमी ते करीत नाही हे खरे आहे पण ह्यात दादांच्या नाटकांचे वैगुण्य शोधणे इडठ नाही. दादांचो नाटके शिवधनुष्यासारखी सर्वांनाच पेलणारी नाहीत. पण हे त्याचे वैगुण्य कसे ठरेल ? प्रत्यंचा लावण्यांची दुर्बलता झाकण्यासाठी शिवधनुष्याच्या नावाने वोटे मोडणे अवांछनीयच. किलोंस्कर, खाडिलकर किंवा गडकरी ह्यांची तरी नाटके आजही कंपन्यांच्याच भरवशावर रंगभूमीवर दिसतात ना ? दादांचीही नाटके आजच्या नाटक कंपन्यांनी मनावर घेतले तर अशक्य नाही. पण मनूच पालटलेला आहे ना ! त्यांच्याकाळी त्यांनी कधी प्रसिद्धीचा हव्यास बालगला नाही ना ? त्यांचे आप्त आणि भक्त देखील त्याडृष्टीने कधी प्रयत्नशील नाहीत ना ! नाही म्हणायला श्री. विद्याधर गोखल्यांनी त्यांचे रणकुंदुभी त्यांच्या जन्मशताब्दिवर्षात रंगभूमीवर आणण्याची मेहनत घेतली आहे. काही—समीक्षकांनी म्हणूनच जे म्हटले आहे की दादांची नाटके सार्वकालिन ठरत नाहीत—ते उचित नाही. विचार कधी शिळा होत नाही. विचार कधी म्हातारा होत नाही. तो सुविचार असला, तो बलवान असला, तो सामान्यांचे हित सांधणारा असला, तो मानवतावादी असला, तो विद्याचे अधिष्ठान मानणारा असला तर चिरंजीवच ठरतो. दादांचा राष्ट्रीय विचार असा चिरंजीवच आहे. त्यांच्या नाटकांतून त्यांच्या पात्रांच्या धमन्या धमन्यातून तोच सळसळतो आहे. म्हणून दादांची नाटके अजर आहेत अमर आहेत.

दादांच्या नाटकावर मला समीक्षा लिहिण्याची संधी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने दिली म्हणून त्यांचे अध्यक्ष डॉ. राजाभाऊ वारलिंगे आणि इतर सन्मानीय सदस्य ह्यांचा मी आभारी आहे. ही पहिली वहिली समग्रसमीक्षा रसिकांना भावो एवढीच नम्र भावना मी बाळगून आहे.

ह्याची सुवक छपाई आणि इतर विशुद्ध तांत्रिक बाबी सांभाळण्या नारायण मुद्रणालयाच्या संचालकांचा मधुसूदन पां. बनहड्डी व श्रीकृष्ण पां. बनहड्डी यांचा मी आभारी आहे.

वैकुंठ चतुर्दशी शके १९०७

२६-११-८५

मधुकर आष्टीकर

अनुक्रमणिका

समीक्षा

१. साहित्यसंकल्पना	१
२. वीर वामनरावदादा : व्यक्तिमत्त्व	५
३. दादांच्या नाटकाचे विषय	१९
४. राक्षसी महत्वाकोशा	३१
५. रणदुंदुभी	५१
६. धर्मसिंहासन	६९
७. शीलसंन्यास	९०

संहिता

१. राक्षसी महत्वाकोशा	१२१
२. संगीत रणदुंदुभी	२७५
३. संगीत धर्मसिंहासन	४०५
४. शीलसंन्यास	५१९

परिशिष्ट

१. यावलीचा स्वातंत्र्यसंग्राम : प्रस्तावना	५८५
--	-----

१. 'साहित्यसंकल्पना'

कुठल्याही प्रकारच्या साहित्यकाला दोन गोष्टी आवश्यक असतात; दर्शन आणि वर्णना. दर्शन म्हणजे दृष्टी; जीवनविषयक दृष्टिकोन. ही अनुभूतीतून प्राप्त होणारी बाब. अनुभूती आणि चितन ह्यातून जीवनाचे सार किंवा तत्त्व रामजू शकते. असे हे तत्त्वाचे ज्ञान म्हणजेच तत्त्वज्ञान, लेखकाला आवश्यक. ज्याला हे तत्त्वज्ञान किंवा ही जीवनदृष्टी किंवा जीवनाचे दर्शन ज्ञालेले नाही तो अक्षर साहित्य निर्माण करू शकत नाही. त्याच्या साहित्याला वजन किंवा मूल्य प्राप्त होत नाही. त्यामुळे 'दर्शन' किंवा तत्त्वाचे ज्ञान हे लेखकसापेक्ष असे साहित्याचे प्रमुख अंग वा लक्षण. म्हणूनच म्हणायचे की साहित्य किंवा वाड्मय हा तत्त्वज्ञानाचा एक प्रकार.

'वर्णना' म्हणजे वर्णन करण्याची शक्ती; अभिव्यक्तीचे सामर्थ्य प्राप्त ज्ञालेली जीवनदृष्टी किंवा जीवनाचे तत्त्वज्ञान परिणामकारक रीतीने मांडण्याची शैली. प्रत्येकाची शैली किंवा वर्णना किंवा अभिव्यक्तीची रीत वेगळी असू शकते. पण प्रत्येकाचे साध्य मात्र एकच असते आणि ते म्हणजे अनुभूती आणि चितनातून आलेली जीवनदृष्टी वा तत्त्वाचे ज्ञान प्रभावीपणे, परिणामकारक-रीतीने अभिव्यक्त करणे. ही बाब रसिक किंवा वाचक म्हणजेच सामाजिकसापेक्ष होय. म्हणूनच अभिव्यक्ती करताना लेखकाला सामाजिकांच्या सर्वसाधारण आकलनशक्तीचा आणि सर्वतोभद्र औचित्याचा अंदाज घेणेही आवश्यकच. अर्थात हाताळावयाचा वाड्मयप्रकार आणि अभिव्यक्तव्य आशयाचे स्वरूप लक्षात घेऊनच हे ठरवावयाचे.

समाजाचे घटक ते सामाजिक. ह्यात कसल्याही प्रकारच्या विषमतेचा विचार नाही. त्याच्या आधारे होणारे समाजाचे कृत्रिम वर्गीकरणही ग्राह्य नाही. समाजाची उभारणी, वांधणी आणि कालसापेक्ष मांडणी करण्यात प्रत्यक्षाप्रत्यक्ष तसेच जाणता वा अजाणता सहभागी असणे हे त्याचे लक्षण.

अशा सामाजिकांशी आपल्या अनुभूतीच्या विवेचक चितनातून निर्माण ज्ञालेल्या जीवनदर्शनाच्या अभिव्यक्तीद्वारा संवेदना संक्रमित करताना लेखकाला वर्णाचे माध्यम वापरावे लागते. इथे वर्ण म्हणजे आवाज किंवा ध्वनी होय.

लिहितांना त्या धवनीच्या सोकेतिक खुणांचा म्हणजेच धूळाक्षरांचा वापर अपरिहार्यच. पण मूळ महत्त्व धवनिसमूहांचेच. म्हणजेच वर्णचित्र. धवनींना वर्ण म्हणायचे कारण अभिव्यक्त करावयाच्या संकल्पनांचे धवनीद्वारा वर्णन होते. जे वर्णन करतात ते वर्ण; (वर्णयन्ति इति वर्णाः) इष्टाभिप्राय प्रभावीपणे प्रतिपादित करण्यासाठी हे वर्ण वापरण्याची जी कुशल शक्ती पाहिजे तिला म्हणतात वर्णना; वर्ण वापरण्याची शक्ती ती वर्णना.

लेखकाला ही वर्णना साधली पाहिजे. संसारात जे जे घडले, अनुभवले त्याची कार्यकारणपरंपरा तो चितनशील अनुभवपातळीवर निश्चित करतो. ती कार्यकारण परंपरा मग वर्णन करतो. घडलेल्या म्हणूनच घटना म्हणविणाऱ्या, प्रसंगी त्या घटनांशी संबद्ध अशा विविध व्यक्तींच्या प्रतिक्रियात्मक शाळिक आणि शारीरिक किंवा विचारशील वा कृतिशील हालचालीचेही रेखीव व प्रमाण-बद्ध वर्णन करतो. ह्या घटनांची पार्श्वभूमीही त्या अनुभूतीतून सुटत नाही; स्थळ, काळ, वेळ, क्रतु, निसर्ग आणि पार्श्वभूमीही वर्णन करून लेखक सामाजिकांच्या संवेदनांना चालना देतो. ह्या वर्णनाशक्तीने सामाजिकांच्या सचेत संवेदनांशी सुसंवाद साधला जातो. सामाजिक, सचेत संवेदनांदारा स्वानुभूतीच्या संस्कारांचे रवंथ करतो. ही जागृतसंवेदना व्यावहारिक पातळीवरची नाही म्हणून व्यावहारिक सुख-दुःखात्मकता तिच्यात नाही; व्यावहारिक सुखदुःखाचा व्हावा तसा परिणाम सामाजिकावर होत नाही. इथेले सामाजिकाचे संवेदनाजन्य सुखदुःख-व्यावहारिक जाणीवेशी संबद्ध नसते; ते नेणीवेतल्या व्यवहारनिरपेक्ष अनुभूत-संस्काराशीच तेवढे नाते सांगत असते आणि ती अवस्था सामाजिकाला म्हणूनच एक आगळा आनंद देत असते. व्यावहारिक आनंदाहून याची प्रत वेगळीच असते. तो कुठल्याही व्यावहारिक नात्याने बांधला नसल्याने एवढाही शब्दलित नसतो. इथे आनंद शब्द व्यावहारिक दुःखाचा हँडी नसतो. नव्हे हा आनंद केवळ स्व स्वरूपच आहे. त्याचे अस्तित्व आहे. त्याची विरोधी अवस्था असंभवनीय आहे. ह्या आनंद अवस्थेला कदाचित दुःख म्हणूनही संबोधता येईल पण तेही व्यावहारिक नाही. त्यामुळे ह्या दुःखाचे नकोसे होत नाही. हे हवेसे बाटणारे आहे. आवश्यक ठरणारे आहे. इथे आनंद व दुःख समानशील आहे. दोघांचेही एकरूपत्व आहे. इथे आनंद दुःख आहे आणि दुःख आनंद आहे. संवेदना घेतल्यानंतरची ती हवीहवीशी आवश्यक व अवश्यंभावी मनोवस्था आहे. तिला आनंद म्हणा वा दुःख म्हणा. 'संज्ञा इच्छातो विधीयते।' नाव ठेवणे इच्छेचा अधिकार आहे असं संस्कृत शास्त्रकार 'भामह' सांगून गेला आहे.

अशी ही वर्णना नाटधेतर वाडमय प्रकारांची प्रणेती आहे. पण ह्याच वर्णनेच्या आधारभूत अनुभूतीचा, घटनेचा, घटनासंबद्ध कार्यकारण परंपरेचा, तसंबद्ध व्यवतीच्या शाब्दिक वा शारीरिक प्रतिक्रियांचा आणि पाश्वभूमिक, स्थल, काल, ऋतू, निसर्गांची जर प्रयोग केला तर तो ठरतो नाट्य नामक वेगळा प्रकार. म्हणून नाटक म्हणजे प्रयोग. प्रामुख्याने म्हणूनच तो प्रयोगप्रकारात मोडतो. शक्तीचे, जादूचे तसेच ह्या अनुभूतीचे प्रयोग म्हणजे नाटक. म्हणूनच कालिदास सांगून गेला की 'प्रयोगप्रधानं हि नाटधशास्त्रम् !'

म्हणूनच कुठल्याही वाडमयप्रकाराचा, काव्याचा, कथेचा, कांदंबरीचा, वैचारिक वा ललित निवंधाचा, नव्हे कसल्याही वाडमयप्रकाराचा प्रयोग केला की त्याला म्हणायचे नाटक.

म्हणूनच नाटककाराला ठाऊक पाहिजे ते प्रयोगविज्ञान. त्यात त्याचे प्रावीण्य जेवढे प्रतीचे तेवढा प्रयोगही होणार प्रतदार. कालिदासच म्हणून हेही सांगून गेलाय की 'प्रयोगविज्ञान' अत्यंत आवश्यक आणि ह्या प्रयोगविज्ञानाची परीक्षा होते ती सामाजिकांच्या परितोषनिकपावर. "आपरितोषाद्विदुपां न मन्ये साधु प्रयोगविज्ञानम्"—शाकुंतल. ह्या प्रयोगाचे प्रमुख माध्यम वा साधन आहे ते अभिनय. हा अभिनय, चार प्रकारचा वर्णिलेला आहे. कायिक, वाचिक, सात्विक आणि आहार्य. पहिले तीन अभिनयप्रकार लेखकाची व्यावहारिक अनुभूती; तदाधारभूत घटना, तसंबद्ध व्यवतीच्या प्रतिक्रिया इत्यादींशी संबद्ध आहेत. तर चवचा प्रकार त्या घटनांची वा अनुभूतींची पाश्वभूमी, स्थल, काल, वेळ आणि निसर्गांची अवस्थांशी संबद्ध आहे. म्हणूनच नटवर्ग आणि रंगमंचादी नेपृथसंरचना ह्यांची कुशल संयोजना करण्याचे विज्ञान नाटककाराला हवे असते. भावाभिव्यक्तीसाठी आवश्यक वा उचित अशा नटांच्या शारीरिक हालचाली, शाब्दिक व्यवहार, कंप, अश्रु, स्वेद, रोमाढ्य वर्गे चेहेयावरील सात्विक भावांचे प्रकटीकरण आणि नटांचे पोषाख, रंगमंचावरील दृश्य, प्रकाश, ध्वनी आदींचे नियोजन नाटककाराला प्रयोगासाठी कलिपता आले पाहिजे. उपलब्ध संगीत नृत्यादी, वैज्ञानिक कला, तंत्र, व्यवहारोपयोगी शास्त्र आणि इतर प्रयोगसिद्धिकारक बलूप्त्यांचे उचित व नेटका वापर करण्याचे कल्पक विज्ञान त्याला अवगत असावे लागते. ह्यामुळेच चर्तुविध अभिनयांतर्गत वाचिक प्रकाराला ह्यासंव व्योगात प्रमुख स्थान नाही असे म्हटले तरी विघडत नाही. वाडमय येते ते ह्या वाचिक अभिनयातच. त्यातही महत्त्व येते ते मूळ ध्वनीच्या, किंवा वर्णांच्या म्हणा कुशल वापरालाच. कधी कधी शब्दविहीन मूक नाट्यही

म्हणूनच प्रयोगरूपाने सादर होत असते. इथे वाड्मयाचा आधार केवळ कथा-
वस्तुजानापुरताच मर्यादित. वाचिक अभिनयासाठी त्याचा वापरच नाही.

तेव्हा लेखकाला दर्शन आणि वर्णना हवीच. त्यात आणखी नाटककार
असेल तर त्याला प्रयोगविज्ञानही हवे.



२. वीर वामनराव दादा : व्यक्तिमत्व

कै. वीर वामनराव जोशी, वीर वामनराव दादा म्हणून वःहाडात उल्लेखिले जात. त्यांचे शरीर दणकट, मुद्रा भव्य आणि काहीशी उग्र वाटणारी, डोक्यावर रुबाबदार केशरी फेटा, घनगंभीर आवाज आणि आवाजात वारंवार होणारे चढउतार ह्यामुळे कुणाचेही लक्ष त्यांच्याकडे तावडतोव जाई. 'कोऽयं नवैव पुरुषावतारः' अशी उत्सुकता पाहणाऱ्याच्या मनात ओसंडून वाहे. त्यांचे वक्तृत्व गंगेच्या ओघासारखे आहे असे कै. आचार्य अवे म्हणत. कै. न. र. फाटकही म्हणत की, "वीर वामनराव जोशी हे उत्तम वक्ते लेखक आणि नाटकाकार होते हे मुद्राम सांगायला नको." दादांचा खरो पिंड निष्ठावान देशभक्ताचा. राष्ट्रोन्नतीसाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचे बलिदान करण्याची त्यांची सदैव तयारी असे. त्यांच्याच काव्यांतून त्यांचा हा राष्ट्रीय देशभक्तीचा वाणा सुस्पष्ट होतो. मायभूच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अपिणे हाच ध्यास त्यांना होता.

"आले शिरावरि जरी घनघोर घाले
दारिद्र्य दुःख अपमानहि प्राप्त झाले ।
कारागृहीं सतत वास जरी मरे मी
पूजीन ही सतत निर्भय मातृभूमी ॥"

ह्या काव्यातील संकल्प ते सतत जगत होते, जगले होते. २६ डिसेंबर १९२० ला नागपूरला काँग्रेसचे अधिवेशन झाले. त्यांत गांधीजींचा असहकारितेचा ठराव मंजूर झाला आणि देशात सर्वत्र धरपकडीस मुरुवात झाली. त्रिटिशांनी प्रथम कुणाला पकडले असेल तर वामनराव जोशीना. वामनरावांना अटक झाल्याची वातमी संदेशकार कै. अच्युत वळवंत कोलहटकरांनी छापली ती वीर वामनरावांना 'सिह' असे संबोधून; 'सिह जाळघात अडकला', हा होता संदेश-कारांचा मथळा. वामनरावांना हे देशभक्तीचे, मायभूसाठी सर्वस्व बलिदान करण्याचे वाळकडू आईच्या दुधातूनच प्राप्त झालेले होते.

वामनरावांना अटक झाल्यानंतर अमरावतीला त्या अटकेच्या निवेद्यपर एक सभा झाली. अध्यक्ष होते मौलाना शौकतअली. सभेला अफाट गर्दा. व्यास-पीठावर वामनरावांच्या मातोधीला प्रमुखस्थळी बसविलेले होते. शौकतअली

आपल्या भाषणात त्या माझलीकडं पाहून म्हणाले, “आपल्या मुलाला अटक ज्ञात्यामुळे या त्यांच्या आईला दुःख होणे साहजिक आहे. पण...” पण त्यांचे हे वाक्य तिथेच अडवून ती वीरमाता ताडकन् उठून उभी झाली आणि म्हणाली, “मला दुःख निश्चित झाले आहे पण ते वामनला अटक ज्ञात्याचं नाही तर रघुनाथ आणि गणपती हे माझे दोन मुलगे आज हंयात नाहीत म्हणून. ते असते तर आज एकाच मुलाएवजी तीन मुलांना मला तुरुंगात पाठविता आले असते?” ह्यावर किंतीतरी वेळ श्रोत्यांच्या टाळचांचा नुसता कडकडाट होत होता. शौकितअल्लीनाही गहिरवृन्ध आले. त्यांनी त्या वीर मातेला खाली लवून कुर्निसात केला आणि म्हणाले, “अशा वीरमाता या हिंदुस्थानात आहेत तोपर्यंत वामनराव जोश्यांसारख्या वीरपुरुषांची या भूमीत कधीच वाण पडणं शक्य नाही!” त्यावर लगेच “वीर वामनराव जोशी की जय”, अशा लाखोंच्या मुखांतून उमटलेला उत्स्फूर्त जयजयकार वातावरण निनाढून गेला. जनतेने स्वयं-स्फूर्तीने त्यांना ‘वीर’ दीरूद बहाल केले.

१९२१ साली, भरलेल्या नाट्यसम्मेलनाचे दादा अध्यक्ष होते. त्या सम्मेलनात ठराव पास झाला की “नाट्यकला राष्ट्रीय व्हावी आणि नाटक-कारांनी आपली नाटके राष्ट्रोन्नतील पोषक होतील अशी करावीत.”

दादा कट्टर गांधीवादी होते. घरी दारिद्र्य. आधार होता तो एकमेव श्रीमंत दादासाहेब खापडेंचा. पण दादासाहेब खापडेंचा गांधीजींना कट्टर विरोध होता. वामनरावदादांनी गांधीजींचे अनुयायित्व सोडावे म्हणून त्यांचा आग्रह होता. पण दादा स्वतंत्र विचाराचे होते. आणि आपल्या विचारांशी एकनिष्ठ होते. गांधीजींचा मार्ग त्यांना पटला होता. आपल्या दारिद्र्याची पर्वा न करिता गांधीजींशीच ते एकनिष्ठ राहिले. त्यांनी देशाच्या संसाराचीच काळजी वाहिली. स्वतःचा संसार संपूर्ण दुर्लक्षिता. पण म्हणून दादांचे कधी काही अडले नाही. जनतेने त्यांच्या संसाराला हातभार लावला. त्यांची मुलगी ‘कमळी’ हिचे लग्न अमरावतीच्याच वापट वकीलांच्या मुलाशी ठरले होते. तो डॉक्टर होता. खरं तर वामनराव दादा आणि वापट वकील ह्यांच्या आर्थिक परिस्थितीत दोन धूवां-इतके अंतर! पण लग्न थाटामाटातच झाले! काहीही उणे पडले नाही! चार हजार माणसे जेवून गेली! हे सगळं कुणी पुरवलं ह्याचीही दादांनी कधी विचारपूस केली नाही. ते स्वतःच्या संसाराच्या बाबतीत असे बेफिकीरच असत. पण सर्वांनाच त्यांच्यावहूल आदर व अभिमान वाटत असे. त्या लग्नाच्याच रात्री, सवाई गंधर्वांचे गाणे झाले. ते आपणहून हजरी द्यायला आले. रात्री दहाला गायला वसले ते पहाटे साडे पाचपर्यंत हजारो श्रोत्यांची वाहवा पदरात घेत गायिले! त्यांच्या मालकीची नूतनसंगीत मंडळी त्यावेळी अमरावतीलाच मुक्कामाला होती.

देशभक्ती ही दादांची जीवननिष्ठा होती. देशाच्या स्वोतंत्र्यासाठी 'सवकुछ कुर्बन' केले पाहिजे, राष्ट्रोन्नतीसाठी लेखणी आणि कला झुंजल्या पाहिजेत हे त्यांचे दर्शन होते. मायभूची पूजा आणि त्यासाठी सर्वस्वाचे बलिदान ही त्यांची ध्येयधारणा होती. मायभूच्या उद्घारासाठी, वुद्धी, प्राण, मूल, शील ह्या सर्वचे मोल दिले तरी ते कमीच हा त्यांचा वैचारिक बाणा. वामनराव दादांच्या इतर काव्य रचनाही त्यांची जीवनदृष्टी वा त्यांचे दर्शन (जीवनविषयक तत्त्वज्ञान) स्पष्टपणे सांगून जातात.

चाटता पाय परवयाचे
धर्म काय हा तुमचा ॥ धृ १ ॥
शत्रूचे गुलाम बनता
शत्रूला सलाम करता
मायदेश ठार करता ॥ धृ १ ॥
आप्तधन खुशाल हरता
गत्रूच्या धरात मरता
श्वानसे जनात किरता ॥ धृ २ ॥

हा देश दरिद्री आहे. इथला दरिद्री नारायण, असा सामान्य माणूस जवळ केला पाहिजे. देशभक्तांना, राजकारणी पुरुषांना, श्रीमंतांचा आधार मिळाला की त्यांच्या सवयी श्रीमंती बनतात आणि ते ह्या दरिद्री वांधवाला विसरतात. 'गरिबी हटाव' हे आज घोषवाक्य बनले आहे. पण पारतंच्यात कोण विचारीत होतं ह्या गरीबाला? ह्या दरिद्री वांधवांची कोण ठेवीत होतं आठवण? पण दादांनी ह्यावर कोरडे ओढले आहेत. त्यातुन त्यांची जीवनदृष्टी सहज ध्यानी भरते.

दरिद्रीनारायण हा हृदयी धरावा
हा सतत स्मरावा
राष्ट्राचा हाचि खरा प्राण विसावा
हा विभवी वसावा
चाल- दीनदुर्बल मानुनी जगी
दुर्मदे जिडकारिला
आत्मकरी तरी आत्मघातकी
कसनि प्रभू अपकारिला
जोडावा हा पर न म्हणावा । हा आप्त गणावा ॥ १ ॥
सबल ऋषिवल हेचि सद्बल
आदरे आराधिता

निश्चये स्वातंत्र्य संगरी विजय देईल भारता
 ऐसा हा सतत स्मरावा हा विभवी वसावा
 जोडावा हा पर न म्हणावा
 हा आप्त गणावा ॥२॥

वामनराव दादा गांधीजीचे अनुयायी असले तरी पारतंत्रावर आघात
 करून देश स्वतंत्र करण्याचे क्रांतीकारक मार्ग त्यांना आवडत. त्यांचे हे काळ्य
 पहा—

वाजला रणावा डंका
 हरहर महादेव वोला ॥ धू ॥
 मारू अथवा मरू रणी
 या निर्धारे पथ चाला
 हिंद भूमीच्या जयजयकारे
 आरिपरी चढवा वाला ॥१॥

गांधीजीच्या अहिसेचे समर्थन करताना गांधीजीच्या 'तलवारीचे तत्त्वज्ञान' ह्या
 लेखाचाही ते आवर्जून उल्लेख करीत आणि सांगत—

"हिसा आणि म्हाडपणा यापैकी एकाची निवड करायची झाल्यास ते
 हिसेचीच निवड करतील, हिंदुस्थानातील जनतेने घंडाप्रमाणे परकीय राज्य-
 कत्याच्या लाथा खात वसण्यापेक्षा सशस्त्रकांतीचा अवलंब केलेला त्यांना अधिक
 आवडल."

वामनराव दादांचे हे तत्त्वज्ञान, हे दर्शन, ही जीवनदृष्टी वा हा प्रखर
 मायभूमुक्तिध्यास केवळ वोलघेवडा नव्हता; ती शक्ती कृतिपूत होती. दादांचे
 वोलणे आणि वागणे ह्यात तिळमात्र अंतर नव्हते. त्यामुळेच विचार आणि
 आचार एक होऊन निर्माण झालेले हे दर्शन अधिक प्रखर व प्रभावकारी ठरले.
 "दादा तत्त्वज्ञान नुसते तोंडाने सांगणारे पुराणिकवुवा नाहीत तर ते दैनंदिन
 आचरणात आणणारे कटै कर्मयोगी आहेत", असं त्यांच्यावद्दल म्हटलं जाई.
 आणि म्हणूनच दादा आधी देशभक्त आणि मग नाटकाकार होते. काँग्रेसने एखादी
 चळवळ जाहीर केली तर नाटक लिहिणे अर्धवट सोडून मला जावे लागेल हे ते
 नाटक कंपन्यांना स्पष्ट सांगत. कै. नटवर्य चित्तामणराव कोलहटकरांनी त्यांची
 पत्रिका पाहून, नाटकाच्या विश्वात वावरणाऱ्या दादांचे भविष्य सांगितले ते
 नाटकाच्या यशाचे नव्हे तर देशाच्या स्वातंत्र्यसिद्धीचे. ते म्हणाले, "वामनराव
 तुम्हाला इतर फालतू गोष्टी सांगत वसण्यात काही अर्थ नाही. तुम्हाला एकच
 मुद्याची गोष्ट सांगून ठेवतो. तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी हिंदुस्थान स्वतंत्र झालेला

पहायला सापडेल आणि तो सुद्धा तुझ्ही अंथरुणावर खिळत्यानंतर नाही तर तुमची तरवार फिरत असताना." आणि दादांनी खरच तो तसा पाहिला. कर्मयोग भरघोस फळाला आला.

ओघवते ओजस्वी वक्तृत्व आणि वाचिक अभिनयाची निसर्गदत्त देणगी दादांना लाभलेली. कांग्रेसच्या ध्येय-धोरणांचा आणि गांधीजींच्या तत्त्वज्ञानाचा सर्वदूर प्रचार करून तरुणांना विटीश सत्तेविरुद्ध लढा यायला पेटविणारी भाषणे करण्याचा त्यांचा सतत उद्यम. त्यामुळे भाषेला आपोआपच लाभलेले वळण, आलेली लवचिकता आणि प्राप्त झालेली धार त्यांच्या वर्णनाशब्दीला लाभलेले वरदानच ठरले. अखंड दारिद्र्य आणि सतत कोसळण्या आपत्ती सहन करायला लागणारे धारिष्ठ आणि त्याकडे हसत पहाण्यासाठी लागणारी विनोद-बुद्धी दादांच्या अंगवळणीच पडली. प्रसंगोपात येणारा हजरजबाबीपणा, शब्दांवर कोटच्या करून स्वतःचे मन आणि सभोवारचे वातावरण प्रसन्न ठेवण्याची सहजशैली ह्यासाठीच दादांनी कमावलेली. सामाजिकांच्या संवेदना चेतविष्यासाठी भावाभिव्यक्तीचे सक्षम प्रकटीकरण करण्याचे ह्या राजकारणात प्रत्यंही येणारे व्याख्यानोपात्र प्रसंग; विविध स्वभावांचे प्रत्यंही भेटणारे नमुने, राजकारणानिमित्ते त्यांच्या वोलण्याच्या वागण्याच्या तःदेवाईक लकडी आणि वृत्ती यांचा सहज घडणारा अभ्यास; राजकीय मतप्रचारार्थ सुरु केलेल्या वर्तमानपत्रातून राजकीय भावना जागृत करणारे संपादकीय सजविणारी स्फुलिलगवत् शब्दांवर्त्तसाधना दादांच्या वर्णनाशक्तीत सतत भर घालीत होते.

दादांना नाटकांचे वेड लहानपणापासूनच. १९०१ च्या सुमारास, म्हणजे वयाची उणीपुरी विशी गाठ असतांनाच त्यांच्या डोक्यात नाटककंपनी काढण्याचे घाटत होते. त्यादृष्टीने ते प्रयत्नशीलही होते. त्यांच्या आईने त्यांचा तो डाव त्यावेळी हाणून पडला हा भाग वेगळा.

गांधीवादी कांग्रेसच्या ध्येयधोरणांचा प्रचार आणि मायभूच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणानं लढण्याची प्रेरणा देण्याचे कार्य दादा व्याख्यानांच्या आणि संपादकीय लिखाणाच्या द्वारा अहर्निश करीत. सामुदायिक संपर्क साधणासाठी आवश्यक ते मेळे आणि प्रभातफेण्यांचे आयोजनही दादांच्या प्रेरणेने होई. त्यांची कन्या सौ. मथुताई भिडे हिने हिंदबाला मेळा सुरु केलेला होता. तो अत्यंत लोकप्रिय झालेला होता. विद्यर्थी ठिकठिकाणी ते किरत. देशभक्तीचा प्रचार करीत. समुदायाने जमलेल्या प्रेक्षकांना गुलामगिरीबद्द चीड निर्माण ह्यावी असे संवाद आणि गीत त्यातून गायिले जाई. त्यातील ववहंश संवाद आणि गीत दादांची होती. त्या संवादांचा घाट, घाट आणि डौल या एका वाक्यावरूनही

लंक्षात येण्यासारखा आहे. “ही तुमची विलायती तेलातून तळून काढलेली साहेबी डोकी गुलामगिरीतच गोडी मानतील.”

समुदायिक प्रचार आणि प्रेरणेसाठी मिळतील तेवढी माध्यमे दादांनी वापरली. ही मथुताईच प्रभातफेन्याही काढी. त्यासाठीही दादांनी पदे लिहिली. मागे उल्लेखिलेले “चाटिता पाय परक्याचे, धर्म काय हा तुमचा ?” हे पद त्यापैकीच एक होय. समुदाय चेतविण्यासाठी वापरावयाची भाषा आणि रंगवायचे प्रसंग भडक आणि ठोक्लेवाजच असावे लागतात. कोरीव कातीव, नाजुक, बारीक अशी कलाकुसर समुदायाच्या लंक्षात येणे कठीण असते.

समुदायावर तात्काळ परिणाम होतो तो भडक रंगांचाच; स्फोटक विचारांचाच, घणावाती वर्णविन्यासांचाच, ज्वालाग्राही घटना आणि प्रसंग ह्यांच्या मर्मभेदी वर्णनांचाच, उफहासोपरोधयुक्त अकलिपत कल्पनांचाच; अनुप्रासोपमादी अलंकारांनी मठविलेल्या भाषिक आतपबाजीचाच. दादांच्या जवळ हे सगळे गुण होते. समुदाय चेतविण्यासाठी वापरलेल्या सगळ्या माध्यमातून दादांनी त्यांचा सढळ वापर केलेला आहे. बहुसंख्य जमावांशी संपर्क साधणारे नाटक हेही एक अत्यंत प्रभावी प्रचारमाध्यम होय ह्याचीही दादांना जाणीव होती. आणि त्या जाणीवेतुनच त्यांनी नाटके लिहिली.

पण दादांनी नाटके लिहिली ती नाटक कंपन्यांच्या आग्रहाने व त्यांच्याच विन्हाडी मुक्काम ठोकूनच. त्यामुळेच त्यांच्या विचाराला व प्रतिभेदा नाटक सुचू शके. इतरत्र राजकारण, सभा आणि चलवलीशिवाय कसलाही विचार वा आचार उरत नसे. दादा नाटकांचे आराखडे मनातच रचित. अंकांचे कथानक ढोळथापुढे आूनून संवाद लिहायला लागत. प्रवेश लिहून झाल्यावर अनेकदा वाचून पहात आणि प्रभावशाली वाटला नाही तर पुनः लिहून काढीत. दादांच्या नाटक लिहिण्याच्या प्रक्रियेचा भाग गमतीदारच ! ह्या दृष्टीने दादांच्या “धर्म सिहासन” ह्या नाटकाच्या निर्मितीचा इतिहास थोडक्यात पहाता येईल. आप्या टिपणीसांच्या ‘नाट्यकला प्रसारक मंडळी’ने आपला पडता काळ सुधरावा आणि कंपनीची आर्थिक वाजू बरी होऊन नट मंडळी जगावी म्हणून दादांना नाटक लिहून देण्याची अनेकदा विनवणी केली आणि अखेरीस ‘धर्म सिहासन’ हे नाटक दादांनी त्यांना लिहून दिले. पण त्यासाठी आप्या टिपणीसांनी दादांना माहीम येथील पार्वतीवाडीतल्या वरच्या मजल्यावर रहायला जागा दिली. वामन-रावदादा अमरावतीहून आपल्या कुटुंबियांना घेऊन आले व तिथे राहू लागले. पहिल्या दहावारा दिवसात नव्या नाटकाची जुळवणी झाली. कथानक ठाम झाल्यावर दादांनी दुसऱ्या अंकातला शेवटचा प्रवेश लिहिण्याचे ठरविले. त्या प्रवेशातील धर्मनिंद, उद्दामकेतु, सुरेन्द्र, भुजंग, तक्षक, कामलता व कल्पलता अशी

पात्राची नावे कायम करण्यात आली. आणि पंधरा दिवस हाच प्रवेश लिहिण्याचे काम सुरु होते. प्रवेश लिहायचा, “अजून जमावा तसा जमला नाही” असं म्हणून फाडून टाकावा आणि पुनः लिहून काढावा असे चालू होते. इथे एक मात्र लक्षात ठेवायचे की दादा हे सगळं स्वहस्ते लिहीत नव्हते. त्याचे भाजे, कै. नाना अभ्यंकर ह्यांच्याकडे हे लिहून घेण्याचे काम असे. दादा संवाद बोलत सुटायचे फक्त. ओघवत्या भाषणशैलीला लेखनाचा व्यत्यय सहन होत नसावा बहुधा. पाच वेळा प्रवेश लिहिला आणि फाडला ! सहाव्यांदा तयार झालेला प्रवेश दादांच्या मनाला उतरला !

त्यानंतर नाट्यकला प्रसारकच्या अध्यवृत्ती तो एकला; त्यांच्या हित-चितकांनीही त्याचे श्रवण केले. मग मागले पुढले प्रवेश दादांनी त्वरित लिहून काढावे म्हणून कंपनीच्या बिंदाडीच रहाण्याचे ठरले. कंपनी पुण्याला असताना दादा कंपनीत जाऊन राहिले. त्यांचे कुटुंब त्यांनी अमरावतीला परत पोहचविले होते.

या पुण्याच्या मुक्कामात दादांनी फक्त पहिले दोन अंक लिहून पूर्ण केले ! आणि लगेच मुहूर्त करून तालमीला सुरुवातही झाली. दादा स्वतः तालमी घेत. नाटांना त्याची भूमिका ते समजावून सांगत. भाषणे कशी म्हणायची तेही सांगत. मग एका प्रवेशातील सगळी माणसे एकत्र वसवून त्यांच्या कडून त्यांची भाषणे म्हणवून घेत. मग प्रत्यक्ष तालीम सुरु होई.

संपूर्ण नाटक लिहून व्यायला आणखी कीतीतरी काळ गेला. मनमाडच्या मुक्कामात दादांनी आठवड्याला एकेक प्रवेश लिहून पूर्ण केला. तरी शेवटचा काही भाग उरलेलाच होता. मनमाडहून कंपनी धुळयाला गेली तरी फक्त तालमी होत होत्या पण नाटक लिहून पूर्ण झाले नव्हते ! धुळयाच्या मुक्कामात तशीच निकड भासली आणि मग दादांना तालमी बंद करून तीनचार दिवसात उरलेले नाटक लिहून काढावेच लागले !

पुढे दादांनी नाटकाचे नाव ठरवावे; आराखडा दोनचार दिवसात तयार करावा आणि नाटक कंपनीने ते जाहीर करून त्या नाटकाची तयारी सुरु करावी असा प्रकार आढळतो. बलवंत नाटक कंपनीच्या बिंदाडी एकदा नागपूरचे शंकरराव शास्त्री आले. त्यांनी मॉरिस मेटरर्लिंकचे ‘मोना व्हॅना’ नाटक दादांना वाचायला दिले. दादांना ते नाटक आवडले. त्या नाटकाची मध्यवर्ती कल्पना घेऊन नाटक लिहिण्याचा शास्त्रीनी आणि चितामणराव कोलहटकरांनी दादांना अतिशय आग्रह केला. दादांनी मग त्या नाटकाचे नाव जाहीर केले, “शील संन्यास.” मग आराखडा रचून पहिला अंक लिहायला घेतला. झाले ! लगेच

दीनानाथ मंगेशकरांनी आपल्या रत्नप्रभेच्या भूमिकेसाठी उत्तमोत्तम पातळे खरेदी करायला सुरुवात केली ! पण ते नाटक त्यावेळी तरी अर्धवटच राहिले !

दादा नाटककार झाले ते नाटककंपन्यांच्या आग्रहावातरच. नाटक कंपन्यांनी आपला पडता काळ सावरावा म्हणून दादांना नाटक लिहून मागितली. दादांनी स्वेच्छेने नाटक लिहिली नाहीत. “राक्षसी महत्वाकांक्षे” नंतर तद्वल तेरा वर्षानी “रणदुंदुभी” वाहेर आले. तेरा वर्षेपर्यंत दादांना नाटकाचा विचारही सुचला नाही. राक्षसी महत्वाकांक्षेच्या भरघोस दशानंतरही आणखी नाटके लिहिण्याची आणि नाटककार म्हणून अधिकाधिक गाजण्याची महत्वाकांक्षा दादांनी वाळगली नाही. ‘भाववंधन’ आणि ‘उग्रमंगल’ ही नाटके फारसे उत्पन्न देईनासे झाले म्हणून बलवंत नाटक मंडळीच्या वितामणराव कोल्हटकरांनी आणि दीनानाथ मंगेशकरांनी रणदुंदुभी लिहवून घेतले. त्याहीसाठी दादा पुण्याला कंपनीच्या विन्हाडी जाऊन राहिले होते. हेही नाटक टप्प्याटप्प्यानेच पूर्ण झाले होते. ताळीम सुरु करतांना पहिले दोनच अंक पूर्ण झालेले होते. दादांना नाटक लिहायला फार वेळ लागे, असं त्याचे खाजगी सचिव व भाजी कै. नाना अभ्यंकर ह्यांनी लिहून ठेवले आहे. आणि ते तसेहोणारच कारण त्यांचा पिंडच नाटककाराचा नव्हता. ते होते देशभक्त; सर्वस्व पणाला लावून वसलेले, भगंग भिकारी वनलेले आणि फकिरी स्वीकारलेले प्रखर राष्ट्रवादी कांग्रेस कार्यकर्ते. त्यामुळं ढोक्यात घोळायचे ते नाटक नव्हे तर जनजागृती व देशाचे स्वातंत्र्य आणि त्यासाठी करावयाची उग्र चळवळ ! दादा पदे मात्र लौकर रचित. मेळचासाठी पदे लिहून त्याचे त्यांना बळण पडले होते.

बझेवुवांनी चीजा म्हणून दाखवाव्यात आणि त्यावरहुकूम शब्दयोजना दादांनी करावी असा ‘रणदुंदुभी’ नाटकांतील पदरचनांचा इतिहास. “धर्मसिहासन” नाटकाचेही तेच. कमळावाई कामत आणि सोनू ढवळे ह्या गायक नटोंनी जुन्या नाटकांतील लोकप्रिय गाणी गाऊन दाखवायची आणि त्यातल्या आवडतील त्या चालीवर दादांनी शब्द योजायचे. अमरावतीच्या नथयुवा तावडेनीही काही चाली दिल्या आणि त्यावर दादांनी शब्दसाज चढविला.

‘राक्षसी महत्वाकांक्षा’, ‘रणदुंदुभी’ आणि ‘धर्मसिहासन’ ही वामनराव, दादांची तीनच नाटके रंगभूमीवर आली, पण त्यांनी दादांना श्रेष्ठ नाटककाराच्या पंक्तीत नेऊन वसविले. ‘राक्षसी महत्वाकांक्षा’ तर ‘एव्हरग्रीन’ नाटक ठरले ! ललितकलादर्श नाटक मंडळीचा तो हुकुमी एकका होता. त्याचे उत्पन्न कुठेही व कधीही पडले नाही. इतर नाटकांचे उत्पन्न खाली जाऊ लागले की कंपनी “राक्षसी महत्वाकांक्षा” लावून आपली आर्थिक बाजू सावरून घेई हा इतिहास नाटकाच्या सामर्थ्यविद्वल वरेच बोलून जातो. चापेकरांनी किलोस्कर नाटकमंडळी विकत

घेऊन टिपणीसाचे 'राजरंजन' हे नवे नाटक रंगभूमीवर आणले पण ते चालले नाही. इतर नाटकेही उत्पन्न देईताशी झाली तेव्हा चापेकरांनी दादांना विनंती केली की राक्षसी महत्वाकांक्षेचे प्रयोग करण्याचे अधिकार आ; कंपनी एरव्ही बुडणार ! ललितकलादर्शने ते नाटक असंख्य प्रयोग कहन गाजविलेले; केशवराव भोसल्यांच्या पश्चातही पेंदारकर आणि चापेकरांनी, त्याचे कितीतरी प्रयोग केलेले ! आणि तरीही वेगळ्या किलोस्कर कंपनीला आपली आर्थिक बाजू सावरायला हवा होता राक्षसी महत्वाकांक्षेचा कल्पतरुच !

ह्या संदर्भातच दादांच्या उदार अंतःकरणाची आणि फकिरी वाण्याची प्रत्ययकारक जाणीव होते. पेंदारकर आणि चापेकर ह्यांनी दादांशी "राक्षसी महत्वाकांक्षे"च्या मानधनावदल एक करार केलेला होता. पण त्यानुसार दरमहा रक्कम मात्र दादांना पोहोचली नव्हती. त्यामुळे दादा ते नाटक कोणालाही पुनः विकायला मोकळे होते. तेव्हाचात चापेकर ललितकलादर्श नाटक मंडळीतून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतंत्रपणे किलोस्कर नाटकमंडळी विकत घेतली. तिच्यासाठी तिची आर्थिक बाजू सावरण्यासाठी ते पुनः राक्षसी महत्वाकांक्षा ह्या नाटकाचे हक्क मागायला दादांकडे गेले. दादांनी मागलं सारं विसरून उदारपणे त्याला होकार दिला. एवढेच नव्हे तर कोर्टीत करारनाम्यावर सही करतांना, चापेकर अजूनही प्रत्यक्ष रक्कम देत नाहीत हे दिसूनही, ते चापेकरांना काहीही बोलले नाहीत. पैसे न मिळताही पैसे पूर्ण मिळाल्याच्या करारावर त्यांनी सही केली !

दादांनी द्रव्यार्जनासाठी नाटके लिहिली नाहीत. नव्हे द्रव्य दादांना कधीच मोह पाढू शकले नाही. त्यांच्या उतरत्या वयात आणि पडत्या काळात स्वतंत्र भारताच्या नेहरू सरकारने दादांना पाच हजार रुपयांची मदत धाडली होती. घरात माध्यान्हीची भ्रांत पडायची पण तरीही करारी व मानी दादांनी ती रक्कम स्वीकारली नाही. साभार परत पाठविली. "मी देशसेवा अद्याप लिलावात काढलेली नाही." असे वाणेदार उत्तर त्यांनी दिले. ताम्रपट आणि पेशन मिळविण्यासाठी, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी दिला नसेल तेव्हा प्रखर लडा कोर्टीत देणाऱ्या तथाकथित स्वातंत्र्य-संग्राम सैनिकांनी दादांच्या ह्या उदाहरणापासून काही थोडा तरी संकोच शिकावा असे वाटते.

तेव्हा दादांच्या नाटकलेखनाची प्रेरणा द्रव्याचीही नाही. असंख्य जनतेमध्ये सामुदायिकरीत्या देशप्रेम वाणविष्ण्याचे आणि स्वातंत्र्यासाठी उपयुक्त अशा तस्वांची आणि चलवळींची प्रेरणा देण्याचे कार्य साधणारे माध्यम म्हणूनच दादा नाटक-मंडळीच्या आग्रहाचा सहानुभूतीने विचार करून नाटककार वनले.

वीर वामनराव दादांचे "राक्षसी महत्वाकांक्षा" हे पहिलेच नाटक खूप गाजले. हे एकच नाटक जमेला असूनही नाटककार म्हणून त्यांना प्रसिद्धी आणि

लौकिकही लाभला. १९२० साली ह्या एकमेव नाटकाचे कर्ते, नाट्यसम्मेलनाचे अध्यक्ष म्हणून सन्मानिले गेले. पुणे येथील नूतन आर्यभूषण नाटकगृहात श्री सिद्धराज प्रासादिक संगीत नाटक मंडळीच्या विद्यमाने दि. २४ व २५ मे १९२० रोजी हे सम्मेलन भरले होते. दादांनी अध्यक्षीय भाषण लिहून काढले नव्हते. “नाटके वोधप्रद असावीत की मनोरंजक असावीत” या विषयावर ते उत्स्फूर्त बोलले, असे त्यावेळच्या वर्तमानपत्रातील वृत्तांतावृत्त दिसते. “समाजाच्या तत्कालीन परिस्थितीस अनुसरून नाटके वोधप्रद असावयास काहीच हरकत नसावी. नाटके तशी असंगेच आवश्यक आहे. समाजोन्नतीसाठी नाटकांचा उपयोग करून घेतला पाहिजे. मात्र ही नाटके लोकांचे मन आकर्षून घेणारी असली पाहिजेत.” हे दादांच्या अध्यक्षीय भाषणाचे सार मराठी नाट्यपरिषदेच्या दृष्टरात सापडते. दादांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या ह्याच समेलनात” नाट्यकला राष्ट्रीय व्हावी व नाटककारांनी आपली नाटके राष्ट्रोन्नतीला पोषक होतील अशी करावीत” असे ठाराव संमत झाल्याचे, संदेश ह्या वर्तमानपत्रात उल्लेखिलेले आहे.

२७ जानेवारी १९४६ ला मुंबई मराठी साहित्य संघाने आयोजिलेल्या नाट्यमहोत्सवाचे अध्यक्ष म्हणून दादांनी दिलेले भाषण, आचार्य अत्रे ह्यांनी संपादिलेल्या ‘नवयुग’ ह्या साप्ताहिकाच्या त्याच तारखेच्या अंकात भरपूर दिलेले आहे. त्यातील महत्त्वाचे उतारे दादांच्या नाटकांचे स्वरूप व अंतरंग अजमावण्यास मदत करतील यात संदेह ह नाही.

(१) “मला एवढेच सांगायचे आहे की अखेरच्या परिवर्तनांत नाट्यकलेस गायनकलेची जोड मिळाल्यामुळे महाराष्ट्र रंगभूमीला जे चित्ताकर्षक स्वरूप प्राप्त झाले ह्याने तिच्या वैभवाची शोभा फारच खुलली आणि गानकलानिपुण चतुर नटाच्या नाट्यकौशल्याने महाराष्ट्रीय रसिकांच्या अंतःकरणात महाराष्ट्र रंगभूमीला प्रेमाचे अढळ स्थान प्राप्त करून दिले.”

(२) “मनोरंजनासाठी नाट्यकला” का “सुखवोधासाठी नाटकला”, “कलेकरिता कला” की “समाजासाठी कला” असे वाद सध्या चालू आहेत. त्यातील कोणताही वाद ग्रहण केला तरी कलांचा व समाजाचा अत्यंत निकट संवंध आहे, ही गोष्ट केवळ ही नाकबूल करता येत नाही. इतकेच नव्हे तर कलांचा उत्कर्ष किंवा अपकर्ष केवळ कलाकारांच्या करामतीवरच अवलंबून नसून समाजाचाही त्यात मोठा भाग असतो हेही विनतकार कबूल करणे भाग आहे. समाजाने एखाद्या कलेला उत्तेजन दिले तर ती भरभराटते व त्याचे तिच्याकडे दुलंक्ष झाले की ती ओहोटीस लागते हा अनुभव सर्वकाली सारखाच आलेला

आहे. नव्या नव्या कला जन्मास येऊन त्यांना जर समाजाचे लक्ष आपल्याकडे वेधता आले नाही तर कलाकारांनी आपल्या श्रमांची शिकस्त केली तरी त्यांचे संवर्धन करणे जवळ जवळ अशक्यच होऊन बसते हे तर आपण नेहमीच पहातो. तेहा कलाकारांनी समाजाशी कलांचा असलेला हा दृढ संवंध लक्षात ठेवून तिच्या अभिन्नद्वयर्थ प्रयत्न केले पाहिजेत. नाहीतर ते व्यर्थ गेल्यावाचून रहाणार नाहीत.”

(३) “नाट्यकलेने आपला प्रेक्षकवर्ग निर्माण केला पाहिजे, त्याला नाट्यकलेचा आस्वाद घ्यायला शिकविलं पाहिजे, प्रेक्षक घडवला पाहिजे.” नाट्यकलेचा डोला तयार झालेला नसला तर कलापूर्ण अभिनय पाहून अशा अधिकारारशून्य प्रेक्षकाला किंचितही आनंद वाटणार नाही.” ‘अधिकारी’ असल्याशिवाय त्याला आस्वाद मिळणार नाही. आस्वाद हा अधिकार आहे आणि तो सगळ्यांनाच जन्मजात मिळत नाही. तो मिळविष्यासाठी श्रम करावे लागतात, शिक्षण घ्यावे लागते. अनुभव समृद्ध करावा लागतो. रसिकत्व अंगी वाणवावे लागते, ते आपोआप बनत नाही. रसिकांनाच अधिकार मिळविणे आवश्यक मग साहित्यिकांची किंवा नाटककारांची काय कथा? त्यांनी तर परिश्रमाने, शिक्षणाने आणि अनुभवाने स्वतः अधिकारी बनले पाहिजेच. असले अधिकारी लेखकच आपला प्रेक्षक घडवू शकतात; आपल्या कलेला उजितावस्थेकडे नेऊ शकतात. तसा पायंडा पाडण्याचे श्रेय अधिकाराशिवाय प्राप्त होत नाही. नवा मनु, नवे प्रयोग, नवी शैली, हे असे अधिकारी लेखकच निर्माण करू शकतात.”

(४) “यंत्रामुळे माणसे कलाहीन बनतात. केवळ यांत्रिक सहाय्याने नाट्यकला प्रगत होणार नाही; अभिनयकौशलयच अत्यंत महत्वाचे. यंत्रामुळे परस्वापहार होतो. दुसरे लुबाडले जातात फक्त !”

(५) “परमेश्वराने कृपावंत होऊन दिलेल्या सामर्थ्याचा परमेश्वरानेच निर्माण केलेल्या सर्वांगसुंदर मानवी जीवनाचे संरक्षण व संवर्धन करण्याचा प्रवलांचा सात्विक धर्म पायाखाली तुडवून मानवजातीचे आमूलाग्र भक्ष्य करण्यात जे मग्न होऊन गेले आहेत त्यांचे दुष्ट मार्ग व त्यांची दुष्ट कृत्यें चवहात्यावर मांडून त्यांचे खरे अंतरंग जगास उघडे करून दाखविष्याचा नटांनी व नाट्यभक्तांनी अंतःकरण-पूर्वक प्रयत्न केला तर त्या जगत्कान्तीस थोडा तरी हातभार लावल्याचे श्रेय नाट्यकलेच्या पदरी पडल्यावाचून खात्रीने राहणार नाही. नाटके लिहिणाऱ्यांनी निदान तूर्ततरी हे एकमेव ध्येय सतत दृष्टीपुढे ठेवून नाटके लिहावीत. नटांनी आपले सारे कौशल्य खर्ची घालून अशी क्रांतिकारक नाटके रंगभूमीवर यशस्वी

करून दाखविण्याचा कसून प्रयत्न करावा व नाट्यभक्तांनी आपल्या रुचीस हे
 नवे बळण लावून अशा नाटकांचा—नाटककारांचा व नटांचा अत्यंत प्रेमादराने
 गौरव करून त्यांना उत्तेजन द्यावे. असा तिहेरी उद्योग आपण जर निरलसणे
 काही काळ चालू ठेविला तर माझी पक्की खात्री आहे की; नाट्यकलेच्या सहज
 सात्त्विक सौदर्यविळन समाजाचे उडालेले मन फिरून त्यावर जडेल. या निर्वाणीच्या
 काली “कलेकरिता कला” अथवा “रंजनाकरिता कला” असे वाद उत्पन्न
 करण्यापासून कलांचा व विशेषत: नाट्यकलेचा कांही फायदा होईल असे मला
 वाटत नाही. ‘कलेकरितां कला’ हा सिद्धान्त खरा असला तरी तो साधारणत:
 कलेच्या अध्ययनकालीच मुख्यत: उपयुक्त आहे व त्याच काली तो स्वाभाविकही
 आहे. कारण कला संपन्न ज्ञाल्यावर “कलेकरिता कला” हा विचार वाजूस
 सारला जाऊन “पोटासाठी कला, की जनसेवेसाठी कला” हाच प्रश्न प्रामुख्याने
 पुढे येतो. व ‘कलेसाठी कला’ असा तोंडाने जप करीत ‘पोटासाठी कला’ हाच
 सिद्धान्त प्रत्यक्ष कृतीत उतरला जात असतो. कलावंतांनी पोटासाठी कलेचा
 उपयोग करू नये असे कोणीच म्हणत नाही. विद्वान लोक जर पोटासाठी विद्या
 वापरतात तर कलावानांनी पोटासाठी कला वापरल्यास त्यांत त्यांनी काय पाप
 केले? परंतु समाजासाठी, अर्थात जनसेवेसाठी कला असे प्रतिपादन करणाराचा
 पोटावरोवर जनसेवेचीही आठवण ठेवा एवढाच कमीत कमी आग्रह असतो.
 स्वतःचे पोट बांधून केवळ समाजासाठी जे आपल्या विद्येचा, ज्ञानाचा अगर
 कलेचा उपयोग करतात ते पुरुष निःसंशय धन्य होत. पण समाजात असे पुण्यपुरुष
 नेहमी थोडेच असतात. तेव्हा केवळ परमार्थ साधा असा उपदेश करण्याएवजी स्वार्थ
 अणि परमार्थ दोन्हीही साधा, नुस्त्याच नागड्या स्वार्थाच्या मागे लागू नका,
 असेच उपदेश देणे भाग आहे. निदान आहे या स्थितीत तरी त्या वाचून गत्यंतर
 नाही आणि असे केल्यास ‘कलेकरितां कला’ या सिद्धान्तास बाध येण्याचे काहीच
 कारण नाही. कारण जेथे हा प्रश्नच नाही, तेथे हा वादही नाही व वाद नाही
 तेथे बाध येण्याचाही संभव नाही.

त्याचप्रमाणे बोध व मनोरंजन हाहिं वाद माझ्या मते असाच निरर्थक
 आहे. बोध मनोरंजक पद्धतीने केला अथवा मनोरंजन बोधकारक होईल अशा
 पद्धतीने केले तर त्यात विघडते कोठे? बोध हा कलेला मारक आहे असे कोणी
 सांगितले? मनोरंजन करणे ही एक जशी कला आहे तशी बोधाच्याद्वारे
 मनोरंजन अथवा मनोरंजनाच्याद्वारे बोध करण्याचीही एक स्वतंत्र कला आहे व
 ही कला अनेक नामवंत कीर्तनकारांना पूर्ण अवगत होती हे भी पाहिलेले आहे
 व आपणहीं पाहिलेले असेल. वेदान्तासारखा विकट विषयही जर मनोरंजक करून
 प्रतिपादिता येतो तर इतर विषय मनोरंजक तन्हेने उपदेशिता येत नाहीत हे

म्हणणे खरं कोण मानील ? मनोरंजक बोध करता येत नसेल अथवा बोधप्रद मनोरंजन करता येत नसेल तर ती कला लेखकाला वक्त्याला अगर नठाला अवगत नाही एवढेच म्हणता येईल. बोध व मनोरंजन याचा उभा दावा आहे असे म्हणता यावयाचे नाही. काही रसिक विद्वानांना तर शृंगार व हास्य एवढेच दोन रस मनोरंजक वाटतात. वीरसर नाटकात घुसला की, त्यांच्या पायाची आग मस्तकास चढते. परन्तु अशा सज्जनांची मनोरंजनाची व्याख्या पत्करली की पराक्रमी पुरुषांच्या तेजस्वी आचाराचे चित्र समाजापुढे ठेवणे म्हणजे नाट्यकलेचा खून पाडल्याचेव पातक शिरावर ओढवून ध्यावे लागेल. कारण वीरसर नाट्यकलेवर घालण्यात आलेला खूनी मारकरीच आहे अशी त्यांची ठाम कल्पना होऊन वसलेली आहे. सारांश, सांगावयाचे म्हणजे एवढेच की अशा सत्यविलक्षण कल्पनांना बळी पडून नव्या काळांच्या स्वागतार्थ करावयाच्या क्रांतिकारी नाटकांचा अंगिकार करण्यास आपण कचरु नये. सगळे जग या विचाराने आज भारले जात असता आपणच त्यापासून शतयोजने दूर राहाण्याचा आग्रह घरून वसू तर जगाचे तर काही विशेष नुकसान व्हावयाचे नाही, पण आपण मात्र आपल्या कर्तव्यास चुकलो असे होऊन आत्मघाताच्या दोषास पात्र ठरू.

वीर वामनराव दादांच्या ह्या भाषणावर 'नवयुग' ह्या साप्ताहिकाने केलेली पुढील मन्त्रिनाथी मोलाची ठारावी.

"मुंबई येथील मराठी रंगभूमीच्या उत्सवाचे परमभाग्य हे की; त्यास वीर वामनराव जोशी यांच्यासारखे श्रेष्ठ दजचि क्रांतिकारक अध्यक्ष लाभले आहेत. कला म्हणूनच केवळ कलेला एक विशिष्ट महत्त्व आहे हे कोणीच अमान्य करीत नाही. पण कलेला क्रांतीच्या जोखडास जुंपल्याने कलेच्या मूळच्या सत्य, शिव आणि सुंदर अशा स्वरूपाला काहीच वाधा येऊ शकत नाही हे तेजस्वी तस्व प्रतिपादून वीर वामनरावजीनी एक प्रकारची क्रांतीच केली आहे यात शंकाच नाही."

नाट्यकलेचे स्वरूप आणि उद्देश ह्यावावतची दादांची नैछिक मते कलण्यास या भाषणांचा आपल्याला खूप उपयोग होतो. दादा बोलत तसे वागत. पहिलेवड्हिले नाटक लिहूने होताच समीक्षकांच्या मते दादा क्रांतिकारक ठरले होते ते ह्यामुळेच. "राक्षसी महत्वाकांक्षेत" दादांच्या ह्या सर्व क्रांतिकारक मतांचा यशस्वी प्रयोग आपणाला आढळून येतो. गीत, संगीत आणि गायन प्रभावीपणे प्रयोगाची रंगत वाढवितात हे दादांच्या नाटकातून आपल्या प्रत्ययास येते. संगीत रणदुंदुभी नाटकांतील "परवशता पाश दैवे" आणि "जगि ह्या खास वेड्यांचा" ह्या पदांच्या

दुंदुभी नाट्यक्षेत्रात जोरजोराने धडधडल्या आणि आजही त्यांचा प्रतिध्वनी रसिकांच्या हृदयात निनाशतो आहेच.

राष्ट्रोन्नतीला पोषक होतील अशी नाटके नाटकाकारांनी करावीत हा ठराव दादांच्या अध्यक्षतेखाली समत झालेला आहे. दादांची नाटके ह्या ठरावाची काटेकोरपणे अंमलवजावणी करताना स्पष्टपणे दिसतात. राष्ट्रोन्नतीला उपकारक ठरतील असे विषय, विचार आणि आचार दादांनी आपल्या नाटकात चितारले. आणि ही देशप्रेमाची, संपूर्ण स्वातंत्र्याची, राष्ट्रभक्तीची, अनंत त्यागाची आणि निस्वार्थी जनसेवेची उत्कट भावना रसिक मनावर विबविताना कलेची आकर्षकता यर्दिक्किचितही कमी होऊ दिलेली नाही. कलावाद आणि बोधवाद ह्यांचा सुरेख संगम दादांच्या कलाकृतींत कलसाला पोहोचलेला आढळतो. संपूर्ण त्यागावर आधारलेल्या राष्ट्रसेवेचे व्रत, संपूर्ण स्वातंत्र्यासाठी स्वीकारण्याचा वोध केला त्यावरोबरच अभिनयकला प्रकर्षने प्रकट करता येईल असे कथानक, प्रसंग, स्वभाव आणि संवाद दादांनी यशस्वीपणे लिहिले. आणि नटांच्या गुणांचा कस लागेल व त्यांच्या अभिनय कौशल्याने रसिक मोठून जाईल ह्याची खबरदारी घेतली.



३. 'दादांच्या नाटकांचे विषय'

दादांच्या नाटकांचे विषय त्यामुळे निश्चित झाले. स्वातंत्र्य, त्यासाठी पडेल तो त्याग करणे आणि सगळे गुण, कला व कर्तृत्व देशोन्नतीसाठी कामी लावणे दादांनी रंगविले. सर्व सामान्य जनतेचे सुख महत्वाचे. राज्यकर्ते त्यासाठी सदैव प्रयत्नशील असावेत. जनतेच्या आकांक्षापुढे व्यक्तीच्या राक्षसी महत्वा-कांक्षेचे महत्व नसते. पण एखादी शासक व्यक्ती व्यक्तिगत संकुचित स्वाथसिसाठी जनतेच्या माथी हालअपेष्टा लाढून तिला दारिद्र्य आणि दुःखाच्या खायीत लोटू पहात असेल तर त्या दुर्गणोपेत शासकाच्या महत्वाकांक्षेला हरप्रकारे पायबंद घातलाच पाहिजे. मग त्यासाठी वाटेल त्या हालअपेष्टा सोसाब्या लागल्या तरी हरकत नाही. कारण जनतेच्या नशीबी दारिद्र्य, दैन्य आणि दुःख असणे म्हणजे पारतंत्र्यात खितपत पडणेच होय. तेव्हा हे व्यक्तिसुखासाठी शासनकर्त्यने लादलेले पारतंत्र्य झुगाऱ्णन दिले पाहिजे. शासनाच्या संरक्षकांनी राष्ट्राशी, जनतेशी इमान राखलं पाहिजे. सदूणांशी, जनतेचे कल्याण करणाऱ्या शक्तींशी त्यानी एकनिःष्ट राहिलं पाहिजे. हे इमान महत्वाचे आहे. दादांनी हा विषय 'राक्षसी महत्वाकांक्षा' या नाटकांत समर्थपणे हाताळलेला आहे,

राज्यकर्त्यांपेक्षा जनता श्रेष्ठ. जनतेचा कौल राज्यकर्त्यांनी मानला पाहिजे. राजाला जन्मसिद्ध हक्काने सिंहासन मिळणार नाही. जनतेने बहुमताने त्याला ते बहाल केले तरच स्वीकारता येईल. जनतेचा शासनकर्ता जनता स्वतः निवडेल. कारण त्याशिवाय जनतेला खरे स्वातंत्र्य, सुख आणि समृद्धी अनुभवता येणार नाही. पण जर कुणी ह्या जनतेच्या हक्काला धक्का लावू पाहील तर जनता आणि तिचे इतर नेते राज्यकर्त्यांना प्राणपणाने विरोध केल्याशिवाय रहाणार नाहीत. आणि अखेर जनतेचाच विजय होणार आहे ह्या लढायात. पण क्षणैक कुणी आपल्या शक्तीचा गर्व धरून ह्या जनतेला पारतंत्र्यात जेरबंद करू पहातील तर, संन्यवळपेक्षा आत्मबळ नेहमीच प्रभावशाली ठरते, हे लक्षात ठेवावे. जनतेत वैफल्य, नैराश्य आणि दोर्बल्य येता कामा नये. ती आत्मबलवान व्हायलाच हवी. आणि त्यासाठी धर्माचे अधिष्ठान ह्या स्वातंत्र्यलढाला लाभलेच पाहिजे. राजकारण आणि धर्मकारण एकत्र नांदले पाहिजे. स्वातंत्र्याच्या लढायात, संन्याशांनीही मागं रहाता कामा नये. धर्मज्ञा ही राजाज्ञेपेक्षाही अधिक मोलाची.

धर्मनि सर्वत्र शांती, सुख आणि स्वातंत्र्य नांदेल ह्यासाठी लढले पाहिजे. प्रसंगी खड्गही उगारले पाहिजे. खलाचे पाशवी सैन्यबल नाशीले पाहिजे. जगाला संदेश दिला पाहिजे की बलवानांनी दुर्बलाचे रक्षण केले पाहिजे, भक्षण नाही. आणि ह्यासाठीच राजसिंहासनप्रमाणे धर्म सिहासनाचेही जनतेप्रती कर्तव्य आहे हे दांती “धर्मसिहासन” नाटकात रंगविले.

पारतंत्र्यातील विलासापेक्षा स्वातंत्र्यासाठी लढताना येणारे मरण अधिक वरे. राज्यकर्त्यांना केवळ स्वार्थसाठी, व्यक्तिगत सुखासाठी, जनतेच्या स्वातंत्र्यावर तुळशीपत्र ठेवण्याचा अधिकार नाही. कपटाने वा नीचनीतीचा अवलंब करून कुणी तुमच्या मानेवर पारतंत्र्याचे जू लादण्याचा प्रयत्न करील तर त्यापुढे वाकू नये तर रणदुंदुभी छेडावत. पारतंत्र्याचे पाश, आणि परवशतेवे फास जनतेला मोकळा श्वासही घेऊ देणार नाहीत. स्वातंत्र्यासाठी तरुण मने पेटली पाहिजेत. स्वातंत्र्य-प्राप्तीचे वेड लागले पाहिजे. ध्येयप्राप्तीपायी माणूस पागल झाला पाहिजे. दुबळेपणा, भयातीता आणि व्यक्तिगत मुखलालसा ही पारतंत्र्याची लक्षणे. मनोनिग्रह आणि युद्धाचा आग्रह हीच दुराग्रही उन्मत्त परकीयाची खोड मोडण्याची साधने. राज्य-विस्तारासाठी पारतंत्र्याचे फास फेकणारे कुटिल कारस्थानी कुमित्र ओळखून त्यांच्या मायाजालाला छिन्नविछिन्न केले पाहिजे. जनतेचे खरे कल्याण यातच आहे. जनता मुखी व्हायची असेल तर स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य या खेरीज दुसरा मार्ग नाही. रणदुंदुभी सतत गर्जत ठेवल्या की शत्रूला तुमच्यावर मात करण्याची हिंमत होत भाही. शत्रू फायदा घेतो तो तुमच्या भ्याडपण्याचा, दुरीचा, फितुरीचा, कामांघतेचा, विलासप्रियतेचा आणि चंचल मनोवृत्तीचा. तेव्हा हे सगळे दुर्गुण राज्यकर्त्यांनी त्यजिले पाहिजेत. हे सगळे ‘रणदुंदुभी’ नाटक प्रेक्षकांच्या मनावर विवून जाते,

दादा राष्ट्रधर्मचे कटूर पुरस्कर्ते. देशाच्या संस्कृतीपेक्षा देशाचे स्वातंत्र्य अधिक मोलाचे असं मानानारे. राष्ट्रधर्मसाठी प्रातिव्रत्यधर्म, मातृधर्म, पत्नीधर्म वर्गेरे सर्व धर्म वाजूला ठेवावे लागतात. प्रसंग पडला तर राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी, तसेच जनतेची भूक, दारिद्र्य, उपासमार, आणि अवमानता टाळण्यासाठी प्रसंगी शीलाचाही त्याग स्त्रियांना करावा लागला तरी तो श्रेयस्करच. लाखोंच्या उद्धारासाठी एकाने खोल गर्त जाण्याचा मार्ग स्वीकारला तर विघडले कुठे? समष्टीपुढे व्यटी महत्वाची नाही. राष्ट्रजीवनात, समाजजीवनात—समुदायासाठी व्यक्तीचे वलिदान व्हायचे असेल आणि तोच मार्ग उरला असेल तर ते व्हायला पाहिजे. मातृभूमीशी वेईमानी करणे ह्यासारखे पाप अन्यत्र नाही. असल्या पापाला देहदंडाशिवाय दुसरी शिक्षा नाही. स्वामीनिष्टेपेक्षा स्वजननिष्ठा महत्वाची. गुलामगिरीतील नोकरदारांनी आपल्याच वांधवांचे गळे कापू नयेत.

स्वेषका स्वजन मोठे. व्यक्तीपेक्षा समाज मोलाचा. आपल्या वांधवांच्या कल्याणां-साठी आपल्या शीलाचा त्याग करून शीलभ्रष्ट होणारी युवती, शीलसंन्यास घेते असेच म्हणावे लागेल. देशासाठी होणारा हा त्याग म्हणजे थेष्ठ संन्यास होय. दादांनी 'मोनावऱ्हेना' ह्या मेटरलिकच्या नाटकावर आधारलेल्या 'शीलसंन्यासा'-लाही आपल्या जीवनादशिने मूळाढून वेगळेपण दिलेले आहे. दादांनी हे मोनावऱ्हेनावर आधारलेले आहे असे सांगितले नाही तर ते तसे असल्याचे वाटूही नये इतके ते स्वतंत्र, भारतीय आणि दादामय आहे.

दादांचे विषय, दादांची तच्चे, दादांची मते व दादांचे प्रतिपादन निश्चित स्वरूपाचे आहे. मतांशी प्रतारणा नाही, विचारांची धरसोड नाही, राष्ट्रोन्नतीच्या ध्येयांशी तडजोड नाही. त्यामुळे नाटकांची संविधानके कारणी वेगळी वाटत नाहीत. स्वातंत्र्यांचे वेडे वारे, सर्व पावांच्या विचारातून आणि आचारातून वहाते आहे. त्यामुळे पावांची मूस निश्चित झाली आहे. नावे वदलली जातात, एवढेच काय ते वेगळेपण. कथावकांचा गुम्फ विणताना सतत उकंठा वाढेल, हुरहुर लागेल आणि वृत्ती उचंबळून येतील असे कल्पक प्रसंग उसंत न देता पाठोणाठ रंगवीत जाणे, ह्यात देखील कधी कधी पुनरावृत्तीचा भास होतो पण ते अटल आहे कारण दादांचे विचार व आचार अटल आहेत आणि लेखक व लेखन परस्पर वेगळे धावतील हे दादांच्या वावतीत अशक्य आहे. म्हणूनच दादा प्रस्तावनेत सांगतात, "नाटकाचा विषय व संविधानक अगदी सरळ व साधे असल्यामुळे त्याविषयी विशेष खुलासा करण्याच्या भानगडीत मी पडू इच्छित नाही." ("रणहुंदुभी" प्रस्तावना इ. स. १९२७)

दादा ध्येयवादी तरुण पिढीचे प्रतिनिधी. देशोन्नती, स्वातंत्र्य आणि जनतेचे अवाधित हक्क मिळण्यासाठी सर्वस्वाचा असीम त्याग करण्याची त्यांची कटिबद्धता. तरुण पीढी हीच राष्ट्राचे खरे आधारस्तंभ आणि आशास्थान. त्यामुळे तरुण पिढीवरच लक्ष केंद्रित केले पाहिजे. तीच घडविली पाहिजे. तिच्यावरच स्वातंत्र्याचे संस्कार केले पाहिजेत. ती ध्येयवेदी झाली पाहिजे. आणि म्हणूनच दादांच्या नाटकांतील सर्व पात्रे तरुण आहेत. नायक, नायिका, प्रतिनायक आणि प्रतिनायिका, ही सर्व पात्रे तरुणच आहेत. तरुणपिढी डोळचापुढे ठेवूनच दादांनी नाटके लिहलीत. तरुण मने तरळ असतात. ती स्थिर करण्याचे आणि मग ध्येयवेडे वनविष्णाचे काम दादांनी नाटकाढारे केले. कांग्रेसच्या ध्येय धोरणांचा पुरस्कार करताना व्याख्यानातून दादा जे करीत तेच त्यांनी नाटकाढाराही केले. नाटक, नव्हे कुठलेही वाढमय हे साधनीभूतच असते. ते स्वतःच साध्य होत नाही. दादांनी ते साधन म्हणूनच वापरले. आपल्या जीवनादशिचे

चित्रण, देशोन्नतीचे पाठपठण आणि स्वातंत्र्यसूत्रकांचे साग्रहसंगीत आवर्तन करण्या-
साठी दादांच्या नाटकांचे अवतरण झाले.

‘राक्षसी महत्वाकांक्षा’ बाळगणारे क्रौर्य आणि त्या क्रौर्याला तोंड देणारे
आणि पोटचा गोळा देखील डोळ्यादेखत मृत्यूच्या स्वाधीन करीत, यमयातना
सहन करणारे धैर्य दाखविण्यासाठी दादांनी आधाराला घेतली ती स्त्रीपत्रेच !
प्रेमाचे पाश पटापट तोडीत ‘रणदुंदुभी’ गर्जत ठेवणारी दादांनी शोधली ती “तेज-
स्त्विनी”च ! राजसिंहासन बळजोरीने बळकावणे आणि ते पचविणे यासाठीच
सर्वांनीच मार्ग अवलंबिणे, आणि त्या अन्यायाचा प्राणपणानं प्रतिकार करीत
जनमताची चाड आणि दुर्बलांचे उन्मत्त प्रबळापासून संरक्षण करण्यासाठी सतत
सशस्त्र लढा देणे—हे दोन्ही उत्कटतेने केले ते दादांच्या मनासकन्यांनीच ! समाज
जीवनाची सर्व प्रकारच्या संकटातून मुक्तता व्हावी म्हणून बलिदान आणि तेही
मौत्यवान शीलाचे, देते तोही दादांची ‘रत्नप्रभाच’ ! दादांना एकूण स्त्रीशक्तीबद्दल
अधिक विश्वास वाटतो. म्हणूनच देशभक्तीचा भाव आळविण्यासाठी दादांनी
स्त्रीपात्रांनाच प्राधान्य दिलेले दिसते. आणि त्याही स्त्रिया आहेत एकजात तरुण,
कोमल, सुंदर आणि प्रेमाच्या पवित्र धार्म्यांनी बांधलेल्या. पण त्यांचे प्रेम
वैषयिक नाही. राष्ट्रप्रेमापुढे त्यांच्या ह्या प्रणयाला अजिवात थारा नाही.
स्वातंत्र्यासाठी ह्या प्रेमाचा, प्रियकराचा आणि विषयसुखाचा निरंतर त्याग आणि
प्रसंगी नाशही करायला त्या तस्णी मागंपुढं पहात नाहीत. धैर्य, शोर्य आणि
उत्साह यांची परिसीमा गाठणारा दादांच्या नाट्यविश्वातील सारा ‘जनाना’
देखील ‘मर्दीना’ बनला आहे.

दादांना प्रणय रंगविता येत नाही असे कुणीसं म्हटलंय. प्रणयाचे रंग
वहु ढंगात रंगविणे दादांनी जाणून वुजून टाळले आहे. दादांना शृङ्गार प्रिय आहे
पण तो मरतुंकडचांचा नव्हे, तर माऱु किंवा माऱु ह्या इर्ष्येने लढणाऱ्या वीर-
मृत्युंजयाचा हवा आहे. आणि असल्या पराक्रमीचे प्रणय नेहमीच विलासापासून
दूर असतात. कारण रंगेलपणापेक्षा रंगेलपणाच पराक्रमाचे भूषण असते.
सदगुणांची परिसीमा गाठणे, व्यक्तिमत्त्वाचा उच्चकोटिक विकास साधणे हाच
शृङ्गार होय असे ‘भोज’ नावाचा श्रेष्ठ संस्कृत साहित्यशास्त्रकार आपल्या
‘शृङ्गारप्रकाश’ नामक मंथात सांगतो. त्याच्या शृङ्गाराची व्याख्या दादांच्या
शृङ्गाराशी तंतोतंत जुळते.

दादांचा एकमेव आवडता रस म्हणजे ‘वीर’ होय. त्यांचा तोच महारस
आहे. इतर रस निमित्तामुळे वेगळी जाणवणारी त्याचीच पण विविध रूपे होत.
वीररसाच्या आधारे व वीररसाला उपकारक होतील अशीच त्यांची मोजकी
आणि औचित्यपूर्ण योजना दादांनी केलेली आहे. वीररसाच्या विविध स्वरूपांचे

ढांग व आंभास हांस्यरस निर्मून जातो. रुद्र, अद्भुत, बीमत्स आणि करुण हे त्याचेच आनुषंगिक फल. दादांचे वळ आहे ते ह्यांच्या सफल हाताळणीत. हे गौण रस वीररसाला मारक ठरून प्रेक्षकांचा विरस करणार नाहीत ह्याकडे दादांनी काळजीपूर्वक लक्ष पुरविले आहे.

त्यामुळे च दादांच्या नाटकांतील स्त्री पात्रांची भाषा आणि भावनाविष्कार शैली पुरुषपात्राहून वेगळी नाही कारण त्या पात्रांचे पिंडच पुरुषी आहेत. मदालसा, तेजस्विनी, चंद्रकला, कामलता, कल्पलता, सरोजिनी ही नावे सित्रयांची आहेत म्हणूनच ती स्त्रीपात्रे म्हणाप्रची. काही स्त्री-पुरुषप्रेमसंवधाची सूचना देणारी चार दोन वाक्ये गाळून ही स्त्रीपात्रे सहज पुलिलगी होऊ शकतात. त्यामुळे नाट्यवस्तू, संविधानक वा फळनिष्पत्ती कुठेही अवश्य होत नाही.

उदाहरणादाखल धर्मसिंहासनातील हे वाक्य पहा— “बस, प्रेमाचा खेळ आता खलास. दगलवाज गळेकापू मांग पाणी नसेल तेये सुलावर चढविला पाहिजे.” ह्या वाक्याचा उदगाता पुलिलगी शोभावा, पण दादांनी ते बोलविल्य— “कामलते” कडून ! “मदालसा” आणि “तेजस्विनी” ह्यांची तर बवंश संभाषणे पुरुषांच्याच तोंडची असून ती चुकून स्त्रीपात्रांनीच पाठ केलीत असे वाटते !

केवळ स्त्रीभूमिका करणाऱ्या पुरुष गटांचे प्रभुत्व असलेल्या नाटकमंडळीं-साठी खास लिहिलेली दादांची नाटके स्त्रीभूमिकांना भलताच भाव देऊन गेली ह्यात आश्चर्य कसले ? नटाकडे पाहून नाटके लिहिणे हा त्याकाळचा दस्तूरच होता.

शिवाय दादांना महत्त्व होते ते विषयाचे, आशयाचे आणि राजकीय मतांच्या प्रचाराचे व प्रसाराचे, तेव्हा ते कुणाच्याही का मुखातून झाले तर कुठे विघडले ? विषय, आशय आणि प्रचाराचे विचार निश्चित आणि ठरीवच असल्याने ही संभाषणे कुण्याही पात्रांच्याच नव्हे तर कुणीही नाटकातल्या पात्राच्या तोंडी अदलावदल करून घातली तरी विघडायचे नाही. मदालसेची कीतीतरी संभाषणे कामलता किवा सौदामिनी वेमालूम चोरू शकते. देवांगना, तेजस्विनी आणि चंद्रकला ह्या स्त्रिया वेगवेगळ्या नाटकात असल्या तरी एक-मेकीच्या साडच्या बदल करून सट्जगत्या बिनधोक नेसाव्यात तशी संभाषणेही बोलावीत इतकी सोय दादांच्या नाटकात आढळते ! प्रायेक पात्राला प्रॉम्टींग आहे ते दादांचेच ! पात्रापात्रांत उच्च वा नीच, राजा वा रंक, स्त्री वा पुरुष, सुशिक्षित वा अशिक्षित, कुलीन वा कलंकित असा कुठलाही कृत्रिम भेदभाव करून दादा भाषेचे वेगवेगळे स्तर व प्रकार वापरीत नाहीत. भाषिक समता आणि लिंगभेदभावरहित समाजवाद हे दादांच्या नाटकांचे आगळेपणच.

दादांची भाषा नाटकाला अत्यंत उपयुक्त. भावणांचे भावनानुकूले चढउतार रंगविताना योजावयाचे चपखल शब्द आणि वाक्यांची लांबी सुंदी मापावी ती दादांनीच. दादांचे शब्द देखील अभिनय संपन्न आहेत. वर्णविरणतील उत्साह, जोष आणि वेघडकपणा काय वर्णवा? त्यातच उर्द्द शब्दांनी त्या भाषणाला जो कडकपणा आणलाय तो तर लाजवाच ! वेगुमान, हैराण, इष्क, नाहक, नादान असले कीतीतरी शब्द पानोपानी आढळतील. त्यांच्या नाटकातील गाजलेल्या 'जगी हा खास वेड्याचा पसारा माजला सारा' या पद्धात तर ओळच्या ओळ उर्द्द जवान मध्ये आढळते—'दुरंगी दीन दुनियेची जवानी रंगली सारी' आणि हे आहे 'तेजस्विनीच्या' स्त्री पावाच्या मुखात ! 'दीडो', 'गुदरा' असली उर्दू शैलीची क्रियापदेही ठिकठिकाणी हजरी लावताना दिसतील. दादांचा उर्दू भाषा आणि वाड्यमय यांचा गाढा अभ्यास होता.

तरी पण उर्दू वाड्यमयातील इष्काचा, "काम के आदमी को निकम्मा कर देनेवाला" परिणाम दादांच्या नाटकातील पात्रांवर देखील झालेला नाही. उलट ती पात्रे "इष्कसे बेअंदाज नफरत" करतात. दादानिर्मित चमनमधला वुलबुल देखील ! त्यांना प्रेम करायचंय ते फक्त राष्ट्रावर, देशावर, देशातील आम जनतेवर ! सेवा करायची ती आधी राष्ट्राची मग प्रिय व्यक्तीची वा पतीची; नव्हे राष्ट्रसेवेसाठी प्रेमाशी प्रतारणा केली तरी ती श्रेष्ठस्करच. नितांत प्रेम आणि निष्ठा ठेवायची असेल, भक्ती आणि सेवा करायची असेल तर ती फक्त राष्ट्राची. "शीलसंन्यास" मध्ये "रत्नप्रभा" म्हणतेच,

"माझ्या राष्ट्रदेवतेच्या सेवेसाठी सूर्यकान्ताचा विश्वासघात करून मी चंद्रकान्ताच्या चरणावर आपल्या पातित्रत्याचं बलिदान केलं ! ...पण एकदा आपल्या आराध्य देवतेला (देशाला वा राष्ट्राला) आपण आपलं सर्वस्व अर्पण करायचं ठरवित्यावर आपली वाटेल तशी वासलात लावण्याचा तिला (देशाला) पूर्ण अधिकार आहे."

जेव्हा 'कृतात' तिला विचारतो की,

"पतित्रतांना आपल्या पावित्र्याची राखरांगोळी करायला लावणारा पातित्रत्यधर्महून क्षेष्ठ असा कोणता प्रवळ धर्म ह्या जगात नांदत आहे?"

त्यावर 'रत्नप्रभा' ताडकन उत्तर देते,

"राष्ट्रसेवाधर्म, राष्ट्ररक्षणधर्म!" (शीलसंन्यास पृ. ३७)

ह्या एका धर्मपालनावावत दादांची पुरुषपात्रेही मागे नाहीत. स्त्रीपुरुष यांच्यातील भोगवादी प्रेमा प्रेक्षा प्रजा आणि राष्ट्र यांच्यातील त्यागवादी निष्ठेचेच त्यांना अधिक महत्त्व वाटते. म्हणूनच दीर्घकाळ अविवाहित राहून

किवा पत्नीविरहानंतर दुसरे प्रेम हृद्यवारपणे दूर सौरन सदासवकाळ राष्ट्रसवेत घालविणारे 'सूर्यकान्त,' 'चंद्रकान्त,' 'सुरेन्द्र,' 'विक्रान्त' नाजूक प्रणयांचे कोमल पाश देखील प्रसंगी प्रखरपणाने तोडताना आढळतात. वैषयिक वासना आणि सूड वुडीची प्रेरणा असूनही ऐन धुंदीच्या क्षणी, जागृत झालेल्या विवेकामुळे आपल्याच तंबूत रात्री संपूर्णपणे स्वाधीन असतानाही 'कृतान्त' रत्नप्रभेसारख्या मुंदर युवतीला शीलभ्रष्ट तर करीत नाहीच उलट तिचीच क्षमायाचना करून मृत्युदृढं देण्यासाठी मान पुढे करतो.

आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या "मृणालिनीस" "विक्रान्त" पत्नी वारल्यानंतरही वैषयिक प्रेमात गुरफटू देत नाही. तिचा पत्नी म्हणून स्वीकार न करता मुलगी म्हणून जवळ करतो आणि तिला लोकांची सेवा करणे हात परमेश्वरी सेवेचा मार्ग आहे हे सांगून आजत्म सेवाव्रती म्हणून रहाण्यास सांगतो. "कल्पलतेचे" प्रेम "सुरेन्द्राला" वश करू शकत नाही. तो इतरांचा तसा आग्रह होऊनही कल्पलतेच्या प्रेमाचा स्वीकार करीत नाही. परमेश्वरी संकेत तसा नाही, एवढेच म्हणून जनसेवा आणि राष्ट्रोद्धार ह्यांच्या कामात तो व्यग्र राहूतो. 'रणदुंदुभीतील' "कदर्प," "तेजस्विनी" चे नाममात्र पाणिग्रहण करतो पण पुढील मुखासाठी जीवंतच राहिलेला नसतो. आपला 'कदंब' देश पुन्हा स्वतंत्र करण्यासाठी त्याने प्राणार्पण केलेले असते. राष्ट्रभक्तीत दंग झालेल्या जीवांना प्रेमासवतीतील रंग रुचत नाहीत. दादांच्या एकाही नायिकेचे प्रेम सफल होत नाही; विवाह तर नाहीच नाही. परस्परानुरक्त नव्हे वाढनिश्चय झालेले प्रेमीयुगुल परस्परांचे हाडवैरी बनतात. 'शीलसंन्यास' (देशभक्ती आणि स्वार्थासवती ह्यांच्या संघर्षापायी) मधील 'रत्नप्रभा' प्रेम करते 'सूर्यकान्ता'वर पण त्याच्याशी तिचा विवाह होत नाही. 'चंद्रकान्त' तिच्यावर प्रेम करतो आणि अखेरीस त्याचा तिच्याशी विवाह होतो पण ती केवळ एक राष्ट्राची निकटीची गरज म्हणून घडते, प्रेमसाफल्य म्हणून नव्हे. रणदुंदुभीत तेजस्विनीचे कंदर्पविर प्रेम असते नव्हे ती त्याची वागदत्त वधूच. पण कंदर्पच्या दुवळया आणि स्वातंत्र्यासाठी लढाण्याची धमक नसलेल्या प्रवृत्तीपायी ती त्याच्याशी वैर पत्करते. त्याच्या विरुद्ध लडायला तयार होते. पण सुदैवाने कंदर्पचि विचार वदलतात. तो स्वातंत्र्ययुद्धात उडी घेतो. तेजस्विनीला आवडू लागतो आणि स्वातंत्र्य मिळताच कंदर्पशी तिचा विवाह व्हागचा. अगदी हातात हातही घेतला जातो पण तत्काळीच कंदर्पचा मृत्यु होतो. तेजस्विनीला प्रेम-साफल्यापूर्वीच वैधव्य प्राप्त होते.

इतर साहित्यप्रकार यशस्वी करण्यासाठी लेखकाला वाक्पटुत्व पुरेसे ठरले तरी नाटककाराला मात्र वादपटुत्व देखील आवश्यक असते. चतुर्विध अभिनयापैकी प्रयोगाची शाब्द रंगत वाढविणारे संवाद रंगवायचे म्हणजे वाद-

पेटुत्व हवेच हवे. सम्यक्कोद हाच सबोदांचा आतमा. त्यांतच नाटकाची प्रकृती जर तत्त्वचितनप्रधान असेल तर ह्या वादपटुत्वाची नितांत आवश्यकता असतेच. मनोरंजनावरोवरच समाजप्रबोधनही व्हावे ह्या उद्देशाने दादांनी आपली नाटके लिहिली. मतप्रचार व मतविवन साधणे हा दादांचा नाट्यहेतु. आपल्या पतिपाद्य मतांचे सर्व विरोधी पैलू जोरकसपणे मांडायचे आणि अधिक आवेशाने ते नंतर खोडायचे ही दादांची चतुरशैली. श्रीमत् शंकराचार्यांच्या भाष्यातील “स्थूणानिखननन्यायानेच” (खुंटा हलवून बळकट करणे) दादांनी हे केले. प्रतिनायक वा प्रतिनायिका आणि तत्पक्षीय पांच विरोधी मुद्यांचे प्रतिपादन करतात आणि दादांचे नायक वा नायिका आणि त्यांचे पक्षकार ते मुद्दे समर्थणे खोडून दादांच्या इष्ट हेतूंची सिढी करतात.

(दादांची ही संभाषणे त्यामुळे स्वातंत्र्यमूकतेच ठरली आहेत. दादा आहेत त्या स्वातंत्र्यसूक्ताचे कृषी आणि देशस्वातंत्र्य प्राप्ती हा आहे त्यांचा विनियोग.)

यंत्रयुगामुळे, सिनेमासारख्या नव्या करमणीकीच्या प्रभावी साधनामुळे रंगभूमी मागे पडली हे दादांना मान्य नव्हते. यंत्रयुगाचे स्वागत करणारे प्रगतिशील दादा, या यांत्रिक व तांत्रिक ज्ञानाचा रंगभूमीच्या लोकप्रियतेसाठी कसा वापर करता येईल याचा विचार करावा म्हणून आपल्या अद्यक्षीय भाषणात सांगून गेले आहेत. नाट्यकला ही प्रामुख्याने ‘चाकूषयज्ञ’-दृश्यकला असल्यामुळे दादांनी आपल्या नाटकातून विविध दृश्यांची आकर्षक पवरण केलेली आहे. छवजारोहण, चिता, स्मरण, हितपणूच्या वास्तव्याचे प्रत्यक्ष दर्शन घडविणारे जंगल असली कितीतरी अभिनव दृश्ये दादांनी चितारली आहेत. यंत्रतंत्राचा यत्रतत्र वापर करून जनमानसावरील नाट्यकलेचा पगडा फिला पडू नये यासाठी त्यांनी अवघड प्रसंगही रंगविले आहेत. प्रत्यक्ष रंगभूमीवर होणारा शिरच्छेद, तवकातील वालकाचे शिर, लायने उडवून पायावर पडणारे तेच शिर, हिस्स पश्चीनी साक्षात् तोडलेले जीवाचे लचके अशी दृश्ये कल्पक प्रकाश योजना आणि यांत्रिक बलूत्या वापरून निर्माण केलेल्या ट्रिकसिन्सिशिवाय दाखविणे कठीणच. पण दादांनी ही आधुनिकता, आणून आपली नाटकेही प्रायोगिक कला आहे हे जाणून, प्रयोग कसा परिणामकारक होईल याची काळजी घेतली. क्षणभरही प्रेक्षकांना उसंत मिळणार नाही, उलट वाढती उत्कंठा आणि चढत्या भाजणीने वोचणारी हुरहुर निर्माण करणारे प्रसंग व संभाषणे त्यांना जागीच खिळवून ठेवतील ह्याची दादांनी कुशलतेने दखल घेतली.

दादांच्या वृत्ती ज्वालाग्राही. म्हणूनच भावनाही एकदम भडकणाऱ्या. त्यामुळेच संवादही एकदम पेट घेणारे. धुमसणे आणि मग धुरकटपणे. दादांच्या

प्रकृतीतच नाही. दादांच्या नाटकातही हेच जाणवते. सरळी पात्रे 'दादाच' जगतात. स्फोटवाद हा दादांच्या नाटचाचा आणि संवादांचा, विशेष 'रत्नप्रभा', 'तेजस्थिवनी', 'विक्रान्त', 'देवांगना', 'कलपलता', 'सुरेन्द्र' नव्हे नव्हे सगळेच अलौकिक आत्मयज्ञाचे कणखर ऋत्विज. राष्ट्रांच्या व आम जनतेच्या भल्यासाठी आपल्या शीलाचे मोल देणाऱ्या 'रत्नप्रभेचे' हे विचार पहा.

"महाराज, स्वदेशाकरिता देशभवत फासावर लटकतात ना? स्वदेशाकरिता आपल्या सर्वांचा होम करतात ना? मग स्वदेशाकरिता नरकात उडी घेण्याला कचरण्याचे मला काय कारण? स्वदेशाला नरकात लोटून स्वतः स्वर्गति प्रवेश करण्यापेक्षा स्वदेशाला स्वर्गाचं द्वार खुलं व्हावं म्हणून...स्वतः नरकाची वाट धरण मला अधिक श्रेयस्कर वाटतं."

"बंधूनो! माझ्या बलिदानानं तुम्हा सर्वांची संकटातून मुक्तता होवो."

दादांच्या प्रतिभेतून निर्णिणी ज्ञालेल्या शीलसंन्यास नाटकाच्या नायिकेला, रत्नप्रभेला 'कृतान्त' म्हणतो, "तुझ्यासारखी विलक्षण स्त्री साऱ्या जन्मात कुणी पाहिली नाही. तुझ्या कल्पना विलक्षण, तुझ्या भावना विलक्षण, तुझं सर्वंच काही विलक्षण आहे." (पृ. ४४ शीलसंन्यास) हे वर्णन "रत्नप्रभेचे" की दादांच्या प्रतिभेचे? ही रत्नप्रभा म्हणजे "दिव्य सामर्थ्यशालिनी स्वर्गीय देवता होय" असे कृतान्त म्हणतो. दादांना ह्या दिव्यत्वाचे, भव्यत्वाचे विलक्षण वेड. दुवळचा मानवाच्या दुर्बळ पुत्रांना दादांनी दिव्यत्वाचा प्रवास घडविला आहे. त्यांना लौकिकाकडून अलौकिकाकडे नेलं आहे. क्षुद्रत्वाकडून भव्यत्वाकडे ज्ञेपायला शिकवलंय, विकारांना विचारांनी जिकावं हे पटविल्य, "असतो मा सद्गमय। तमसो मा ज्योतिर्गमय। मृत्योर्मा अमृतं गमय।" ही औपनिषदिक प्रार्थना दादांनी पात्रांकडून आचरविली आहे. सात्त्विक वलाने मानसिक दुर्बळता घालवायला लावलंय. विक्रान्ताच्या सत्यवलाने क्रूर मदालसेची राक्षसी महत्वाकांक्षा धुळीला मिळविली आहे. मूर्तीमिंत क्रौंच अशा राक्षसी महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या मदालसेला देखील 'विक्रांत' हा दादांचा मानसपुत्र, दया दाखवितो. ती त्याच्यावर खुनी हल्ला करते. तेव्हा नवा राजा चन्द्रशेखर तिचे प्राणदान रद्द करतो व सरदार तर सुळावर चढवा, जिवंत जाळून टाका, हत्तीच्या पायदळी तुडवा, कडेलोट करवा वगैरे फर्मावितो पण विक्रान्त शिपायांना सांगतो, "न्यायाप्रमाणे इचे शासन होईपर्यंत इला राजवाड्यात कैदेत ठेवा."

ह्या दिव्यत्वाच्या परमस्पर्शापायीच दादांची तेजस्थिती, ऐन तारुण्यात वैधव्य पत्करते आणि त्यालाच मंगल सौभाग्य मानते.

मृत्युमुखी पडलेल्या कंदपचि, आपल्या नियोजित पतीचे त्याच्या गळचात माळ घालून मस्तक मांडीवर घेत ती म्हणते,

“आपल्यासारख्या अद्वितीय स्वातंस्यवीराच्या नावाने प्राप्त होणारे वैधव्य हे मंगल सौभाग्यच आहे.”

‘शीलसंन्यास’ नाटकात तर ह्या भव्यत्वाचा, दिव्यत्वाचा पदोपदी साक्षात्कार घडतो. तमाम जनतेची उपासमार, हाल, अपेष्टा, दैन्य, दुःख आणि पारतंत्र्य टळावं म्हणून स्वतःच्या शीलाचाही यज्ञ करायला निघालेली रत्नप्रभा कुणाला प्रभावित करणार नाही? सूर्यकान्तावरील आपले निःसीम प्रेम आणि त्याला दिलेले लग्नाचे वचन ती राष्ट्रकार्यसाठी मोडते आणि चन्द्रकान्ताशी वैवाहिक जीवन जोडते. हा त्याग त्या दिव्यत्वाचाच भाग नाही का? ‘कृतान्ता’सारख्या दांडग्या कूर आणि एकाकी जीवन जगणाऱ्या सर्व सामर्थ्यशाली युवकापुढे आपले तारूप्य व शरीर त्याच्या कामवासनातृप्तीसाठी एक लावण्यवर्ती स्वच्छेने अर्पण करते. एका रात्री स्वतःतून त्याच्या तंबूत येते पण तो तिला स्पर्शाही करीत नाही. उलट आपल्या अनंत अपराधाची वेरीज तिच्यापुढे करतो आणि त्यासाठी देहान्त प्रायशिच्चं ध्यायला तिच्या पायावर नम्र होतो!

स्वार्यपीयी रक्ताने नाते नाकाहून पाठ्यच्या विहिणीला युद्धाचे आव्हान देणारी सत्तापिपासु, सिहासनाभिलापिणी कामलता पश्चात्तापदग्ध होते. आणि आपण ज्याच्यावर जीवापाड प्रेम केले तो ‘सुरेन्द्र’ तिचा हात ध्यायला तयार झाला असता-प्रेमलता नाकारते ते एका भव्य दिव्य कल्पनेपायी-ती म्हणते-

“सुरेन्द्र, राष्ट्रघातकी पापिणीचा विषारी स्पर्श आपल्या

धबल यशाला क्षणाधीत जाळून भस्म करील.” (पृ. १२१ धर्मसिहा.)

सत्त्वबलाचे सामर्थ्य अतुलनीय. दादांना सत्त्वगुणाची विलक्षण ओड. ह्या सत्त्विकतेपायीच दादांच्या नाटकातील पात्रे स्वतःलाच पातकी समजून दुसऱ्यापुढे आपल्या अपराधाची क्षमा मागत किंवा मृत्युदंडाचेही प्रायशिच्चं ध्यायला उत्स्फूर्तपणे तयार होतात. धर्मसिहासनातील कामलता ही तर अत्यंत कठोर, दयामाया न वाळगणारी केवळ सत्ताभिलापिणी-पण तीही ह्या सत्त्वगुणाचा आविष्कार होताच कल्पलतेपुढे नम्र होते, क्षमा मागते. सुरेन्द्र कामलतेपुढे आणि कामलता सुरेन्द्रापुढे क्षमायाचना करते. कठोरहृदयी कामलता तर प्रायशिच्चं भोगायला प्राणार्पणासाठीही सिद्ध होते. “शीलसंन्यास” मध्ये तर असे प्रसंग खूपच आहेत. “रणदुंभीतील” कंदपचि पूर्वजांच्या समाधीपुढले स्वगत किंवा पुढे दरवारातून धैयती वहिर्गमन करतांना दाखविलेले बल ह्या सत्त्वगुणाचाच प्रभाव होय. दादांनी आपल्या पहिल्यावहिल्या प्रभावशाली नाटकात, ‘राक्षसी महत्वाकांक्षे’ त अगदी प्रारंभीच ह्या सत्त्वगुणाची थोरवी आणि जीवनातील त्याचे अनन्यसाधारण महत्व वर्णिलेले आहे.

विक्रान्त—सत्वाची थोरवी काय वर्णन करावी ?

क्षोभला संस्कार सगर । तारिता गुरु हेचि अघहर
घोर भ्रमकांतार जठरी । मार्गदर्शक हेच रविकर ॥
कीर्तिरूपे अमर करि नर । अमृत धारा हेचि मधुतर ॥
पुरवि सत्य—संकल्प सारे । ईश्वरचि हे चिर शुभंकर ॥

दादांना दयेची भीक कधी आवडली नाही. आपल्या आयुष्यात ते कधी कुणाच्या दयेच्या भीकेवर जगले नाहीत. आयुष्याच्या ऐन सांघर्षसमयी भारत सरकारने त्यांचे दारिद्र्य जाणून पाच हजाराचा चेक त्यांच्याकडे मदत म्हणून पाठविला तो दादांनी वाणेदारपणे पण विनयाने नाकारला.

दादांची पात्रेही अशीच दयेची भीक ठोकरणारी. राक्षसी महत्वाकांक्षेतील देवांगना, मूणालिनी, विक्रान्त, सरोजिनी ही सत्वरील धैर्यवान मंडळी तर सोडाच पण स्वार्थी, कपटी, दगलवाज खुनी, सत्तापिण्यासु, क्रूर मदालसा देखील दयेची भीक लाथाडते. जीवदान नाकारते आणि स्वतःच स्वतःच्या उरात सुरी खुपसून मुक्ती मिळविते.

मदालसा—“अरे जा भिकारडचांनो. तुम्ही दिलेल्या दयेला ज्याप्रमाणे मी लाथेवाली तुडविले, त्याप्रमाणे तुम्ही नेमलेल्या शासनालाही मी अशी ठोकरीने उडवून देते.”

(एका शिपायाचा जंविया काढून घेऊन उरात मारून घेते व मरते)

रणदुंदुभीतील एरबी दुर्वल मनाच्या ऐपारामप्रिय कंदर्पाला सुद्धा दया नको. दया म्हणजे सर्वस्व नाश. तो म्हणतो, “सर्वस्व नाशात आणि परक्यांच्या दयेवर पोसल्या जाणाऱ्या पराक्रमजूऱ्य स्वातंच्यहीन जीवनात मला काहीच फरक दिसत नाही. (पृ. १२५ रण हु.)

शीलसंन्यासमधीली रत्नप्रभा आपल्या नवन्याने दयेची भीक घालून आपल्याला, आपण शीलभ्रष्ट असलो तरी स्वीकारावे हे मान्य नाही. तिला दयेची भीक नको. ती म्हणते, “मला कृतान्तानं भ्रष्ट केलं आहे, ही कल्पना कायम ठेवून केवळ मातृभूमीसाठी मी हा शीलसंन्यास केला असल्यामुळे मी निष्पाप आणि निष्कलंकच आहे असं मानून जर आपण माझा स्वीकार करायला तयार असाल तरच तो मला हवा आहे.” (पृ. ६५ शीलसं.)

दादांच्या नाटकांचं आज फार महत्व आहे. त्यांचे संदेश आज फार मोलाचे ठरणारे आहेत. “माझं राष्ट्र हात मी आणि माझ्या राष्ट्राचं सुखदुःख हेच माझं सुखदुःख.” हे सांगणारा शीलसंन्यासमधील चंद्रकांत आज हवा आहे. स्वपेक्षा स्वजन मोठे. स्वामीनिनिष्ठेपेक्षा स्वजननिष्ठा महत्वाची. लोकमताचा मान राज-

मंत्रापेक्षा अधिक. देशासाठी स्वातंत्र्य मिळवायचं म्हणजे सत्तास्थाने उपभोगणे नव्हे. विक्रान्त किंवा सुरेंद्र ह्यापैकी कुणीही स्वातंत्र्योत्तर सत्ता स्वीकारली नाही. उलट विरक्तीच अगिकारिली. विक्रान्ताने चंद्रशेखराला आणि सुरेन्द्राने कल्पलतेला सत्ता दिली. “प्रामाणिक अंतःकरणे विरक्त आणि निर्भय असतात—” ही दादांची “तेजस्विनी” म्हणूनच स्पष्ट सांगते आणि त्यानुसारच बागतेही.

स्वातंत्र्यासाठी लढले त्यांनी सत्तास्थाने पटकावणे इष्ट नाही हे आज महत्त्वाचे ठरते. स्वातंत्र्यासाठी लढलेल्या प्रत्येकाने आज त्यासाठी दिलेली खरी खोटी किंमत या ना त्याप्रकारे दामदुपटीने वसूल करण्याचा सपाटा लावलाय. स्वातंत्र्य सैनिक हे भाडोत्री सैनिकांच्या माळेत जाऊन वसलेत कारण त्या प्रत्येकाने आपल्या सैनिकत्वाच्या मोबदल्यात आज सत्ता, पेन्शन आणि सोयी सवलती सर्रास उपटणे सुरु केलं आहे. प्रत्यक्ष स्वातंत्र्यासाठी लढण्यापेक्षा स्वातंत्र्य-सैनिकपद प्राप्तीसाठी मात्र अविश्वान्त कोर्टकचेन्यात लडणारेच आज अधिक निर्माण होत आहेत. ज्ञू सतांतरासाठीच स्वातंत्र्यसंग्राम सुरु केला होता त्या महात्म्यांनी ! — हे सगळं चुकंतं हे दादांच्या संहिता सांगताहेत.

दादांनी आयुष्यात व्यक्तीशी वैर केलं नाही. तत्वांचे संघर्ष घडले. मतभिन्नता गाजली, खटके उडाले, पण त्यांनी कुणाचे वैर कधी धरले नाही. अमरावतीत सर्व राजकीय पक्षाचे लोक दादांकडे येत; सल्लामसलत करीत. सांस्कृतिक द्योतकातील दादांचे निवैर नेतृत्व त्यांच्या ह्या व्यक्तिद्वेषरहित मतमतांतरप्रियतेचे द्योतकक्ष होय. हेच त्यांच्या नाटकातील पात्रांवावत जाणवते. वहिणी वहिणीतील संघर्ष हा केवळ मतांचा संघर्ष होता. कंदर्प आणि तेजस्विनी ह्यांच्यातील शत्रुत्व हेही केवळ मतभिन्नतेमुळे युद्धपातळीवरही झुंजले. व्यक्तीबदलचे सूडधेऊ वर्तन कुणीही दर्शविले नाही. त्यांची उभयपक्षी नाती प्रियतमत्वाची होती. मतभिन्नतेमुळे उडालेले खटके, झालेली शाब्दिक बाचाबाची आणि एक-मेकाविरुद्ध उपसलेली तरवार अगदी एका टोकाला जाणारी असली तरी परस्पराबद्दलचा व्यक्तिगत आदर कधीही उणावला नाही. धर्मसिंहासनातील कामलतेने कल्पलतेशी मतभिन्नतेमुळे आणि तत्वांतरापाची वैर धरले तरी शेवटी तिला छातीशीच कवटाळले. आपल्या जीवलगाला तिच्याशी विवाह करायला पुनःपुनः विनविले ! आपल्या नियोजित प्रिय प्राणेश्वराला, तेजस्विनीने वाग्बाणी खोल खोल विढू केले. पंढ, नामदं वगैरे म्हटले. त्याने दिलेली प्रणय-चिन्हाची अंगठीही त्यांच्या अंगावर फेकली पण त्याच कंदपर्चि मस्तक मांडीवर घेऊन तिने वैद्यव्याला सौभाग्य मानले ! तत्वनिष्ठाची ही मानवतेवरील अडळनिष्ठा कुठल्याही स्वार्थलंपट व्यक्तिद्वेषी नेतृत्वाला काही वोध देऊ शकेल ना ?



४. राक्षसी महत्वाकांक्षा

दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपात उदयाला आलेल्या 'अर्टॉड' (Artaud) च्या थिएटर अॅफ क्रुएल्टीची सुरवात भारतात वीर वामनराव दादांनी पहिल्या महायुद्धाच्या प्रारंभीच आपल्या "राक्षसी महत्वाकांक्षा" या नाटकाने केलेली जाणवते. केवळ सूड, ईर्प्पा, महत्वाकांक्षा, स्वार्थ आणि आत्मकेन्द्रितता ह्यापायी माणूस, माणसांचे वेमुर्वत मुर्वे पाडू लागतो, स्वार्थांड येणाऱ्या आवाल स्त्री-पुरुषांना हालहाल करून ठार करतो, मौल्यवान मानवी जीवन हिस्त श्वापदां-करवी लचके तोडून संपवितो आणि तसा मानवी जीवनाचा कूर अंत नग नेत्रांनी पहातांना आसुरी समाधान मिळवितो, ही अवस्था म्हणजे क्रौर्याची परिसीमाकान्त नाही का? दादांनी 'राक्षसी महत्वाकांक्षा' या नाटकांत असलेच परिसीमाकान्त क्रौर्य दाखविलेले आहे. ह्या नाटकातील "मदालसा" ही एक युवती, आपल्या कामवासनेच्या तृप्तीसाठी आपल्या पतीचा, तो ब्रिश्वासाने तिच्या मांडीवर झोपला असतांना कूर खून करते! ब्रह्मावर्ताचे राज्य आपल्या पदरी पढावे म्हणून आपल्या भावावर "विक्रमादित्य" राजावर विषप्रयोग करविते! आणि स्वतः ब्रह्मावर्ताची महाराजी म्हणून मिरविते. गादीचा खरा वारस असलेला आपला अल्पवयीन भाचा "चन्द्रशेखर" आणि त्याचे रक्षण करणारे आपल्या भावाचे, विक्रमादित्य राजाचे इमानी राजे व दरबारी मानकरी ह्यांना ह्या दुनियेतून नाहीसे केल्याशिवाय, आपले राजीपद सुरक्षित नाही म्हणून ह्या सर्वांचा काटा काढण्याच्या उद्योगाला ती लागते. अल्पवयीन भाच्याचे शिर धडावेगळे करून ते आपल्या पायाशी आणून टाकण्याचे ती कर्मान काढते!

ती बदमाश, बदकैली, खुनी, कूर, अधमाधम राक्षसीण आणि अवदसा आहे, तसेच मृत्यूची सख्खी वहिण आणि खुनांची जन्मदात्री आई असे तिचे कर्तृत्व आहे, असे तिचे या नाटकांत वर्णन केलेले आहे. (पृ. ७ वर पहा. रा.म.)

दादांनी 'खुबसूरत बला' हे उर्दू नाटक पाहिले आणि त्यात वर्णिलेली 'वफादारी' त्यांना कार आवडली. ते स्वतः प्रस्तावनेत म्हणतात, "त्या वफादारीच्या तत्वाला अनुसरून राक्षसी महत्वाकांक्षा श्रेष्ठ का दैवी महत्वाकांक्षा श्रेष्ठ या सूत्राच्या आधारे या नाटकाची स्वतंत्र मांडणी केली आहे." (प्रस्तावना-

रा. म. पहिली आवृत्ती) महत्वाकांक्षा वाईट नाही उलट ती असावी पण ती बाळगणारी व्यक्ती गीतेत सांगितल्या प्रमाणे आसुरी गुणसंपत्तीने युक्त आहे की दैवी गुणसंपत्तीने हे पहाणे महत्वाचे होय. आसुरी गुणसंपत्ती विनाशाचे कारण ठरते पण दैवी गुणसंपत्ती मात्र विमोक्षाप्रत नेते असे भगवंतांनी गीतेत सांगितलेले आहे. आणि ह्याचेच प्रत्ययकारी दर्शन दादांनी ह्या नाटकात घडविलेले आहे.

कोइंड नावाच्या एका दरवारी मानकन्याकरबी मदालसा नावाची एक राखसी महत्वाकांक्षा बाळगणारी दुष्ट युवती आपल्या भावावर, ब्रह्मावर्ताच्या विक्रमादित्य नावाच्या राजावर विषप्रयोग करविते आणि त्याच्या मृत्यूतंतर स्वतः गादी बळकाविते. त्या विषप्रयोगाने प्रजा संतप्त झालेली पण ह्या क्रूरकर्मी मदालसेच्या धाकाने दवलेली असते. दरवारचे इमानी मानकरी मात्र ह्या दुष्कृत्याचा सूड उगवायला तडफडत असतात. विक्रमादित्याचा अल्पवयीन पुत्र गादीवर बसवून मदालसेची हकालपट्टी करण्याचे वेत ते योजित असतात. पण मदालसा त्या उलट विक्रमादित्याच्या एकुलत्या एका अल्पवयीन पुत्राचा आपल्या प्रत्यक्ष भाच्याचाच शिरच्छेद करायला आज्ञा देते. आणि विक्रमादित्याशी एक-निष्ठ असलेल्या दरवारी मानकन्यांना कैद करते. त्यातला एक दुर्जय नामक राजा, मदालसेच्या कौर्याला धावरून, स्वतःचे प्राण वाचवायला आणि नवीन पत्नी व नवजात पुत्र यांच्यां सहवासातील स्वर्ग उपभोगायला मिळावा म्हणून राजनिष्ठा सोडून मदालसेला शरण येतो. दुसरा एक विक्रान्त नावाचा, इमानी, राजनिष्ठ दरवारी मानकरी मात्र, तसे करायला तयार होत नाही. मदालसेला शरण येणे हा राजद्रोह आहे असे तो स्पष्ट सांगतो. अंधार कोठडीत भयानक हाल अपेण्टा व क्रूर यातना सहन करीत असताही तो सांगतो, “या देहात रक्ताचा एक थेंव शिल्क असेपर्यंत या विक्रान्ताचे शिर तुळ्या पायाशी झुकण्याची अगर प्राणापेक्षाही प्यार असलेला माझ्या स्वामीचा अनाथ व अनाश्रित पुत्र तुळ्या हाती लागण्याची तू विलकूल आशा करू नकोस.” दुर्जय राजालाही तो ह्या अशा शरणागतीपासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. दुर्जय त्याचे एकत नाही. विक्रान्ताचा दुर्जय हा एक विश्वासू साथीदार पण तोही मदालसेच्या कौर्याला धावरून प्रियतर प्राण आणि प्रियतमा ह्यांच्या लोभाने राजाशी इमान राखत नाही. आता विक्रान्त एकाकी पडलेला आहे. तरी तो इमान सोडीत नाही. मदालसा त्याला कलिंग देशाचा राजमुकुट अर्पण करायला निघते. पण त्याही प्रलोभनाला तो भीक धालीत नाही. इमान किवा निष्ठा कुठल्याही स्वार्थाला किंवा प्रलोभनाला वळी पडून सोडायची नसते. राजकारणात तत्वांशी आणि नेतृत्वाशी असेच इमान किवा निष्ठा अवाधित

राखायची असते हे दादांचे कृतीत आचरलेले प्रिय असे जीवनदर्शन होय. विकान्ताला, प्रत्यक्ष ब्रह्मावर्तीचे राज्य त्याच्या अतुल पराक्रमापायी प्राप्त होण्याची त्रिवार संधी चालून आलेली होती पण परंपरागत राजनिधा त्याने सोडली नाही. सिंहासनाशी त्याने वेर्इमानी केली नाही.

मदालसेचे क्रीर्य आणि विकान्ताचे इमान यांच्यात आता संघर्ष सुरु झाला आहे. मदालसेजवळ सत्ता, संपत्ती आणि सैन्य आहे. विकान्ताजवळ सद्गुण आणि सौजन्यशाली पराक्रम आहे. मदालसा स्वतःला पंचमहाभूतावर सत्ता चालविणारी महाराणी मानते; आपल्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही व आपल्यावर इतर कुणीही कधीही हुक्मत गाजवू शकणार नाही ही तिची एट आहे. तर सत्वशील विकान्त परमेश्वरी सत्तेला सार्वभौम मानून त्या परमशक्तीपुढे विनम्र आहे. उन्मत्त झालेली बादशाही सिंहासने निमिषमात्रात रसातळाला पोहचवून गर्विष्टांचा मद झाडून टाकणारा शहेनशहा त्या स्वर्गच्या उच्चतम सिंहासनावर बसलेला आहे व तोच काय तो एक सर्वशक्तिमान आहे असा त्याचा अद्भुत विश्वास आहे. म्हणूनच मदालसेने दाखविलेल्या शिरच्छेदाच्या भयाने तो राजदोहाची, इमान मोडण्याची, राजाशी वेर्इमानी करण्याची कल्पनाही मनाला शिवू देत नाही.

मदालसा जेवढी जिदी तेवढाच विकान्तही. मदालसेला या जगात काही अशक्य आहे हे ठाऊकच नाही. त्यामुळे विकान्ताला शरण आणु ह्याचा तिला पुर्ण विश्वास आहे. साम, दाम, दंडाढी सर्व उपाय ती त्यासाठी योजायला सिद्ध झालेली आहे. विकान्ताला स्वतःच्या इमानाबद्दल गर्व आहे, पराक्रमाबद्दल विश्वास आहे आणि सर्वशक्तिमान परमेश्वरावर श्रद्धा आहे. ह्या जोरावर मदालसेला मातीला मिळवून ब्रह्मावर्ताच्या गाढीवर तिचा खरा वारस वसवून आपली राजनिधा प्रखरतेने प्रकट करायला तो कटिबद्ध आहे.

नाटकाचा पडदा उघडताच ह्या आमुरी महत्वाकांक्षेने पेटलेल्या उद्दाम मदालसेचे उग्र दर्शन घडते. राजाशी एकनिध असलेल्यांना तिने साखळदांडांनी करकचून बांधलेले आहे. रुद्रमंडळातील अंधार कोठडीतील नरक यातना व हाल-अपेष्टा काय भयानक आहेत ह्याची चुणूक तिने त्यांना दाखविलेली आहे. सामोपचाराने दुर्जयाला वश करून घेतलेले आहे. विकान्ताला आधी सामोपचार, मग राजसत्तेचे प्रलोभन आणि अबेरीस शिरच्छेदाची धमकी देऊन ती वश करू पहाते पण ते जमत नाही आणि अबेरीस चोंबीस तासाचा अवधी विचारासाठी देऊन तो संपत्ताच त्याचे शिर घडावेगळे करून ते तिच्या पायाशी ठोकरा खात आणले पाहिजे म्हणून ती आज्ञा करते.

हा सगळा भाग दादांनी अत्यंत आवेशपूर्ण भाषा आणि नाट्यमय प्रसंग यांनी बहारदार रंगविलेला आहे. पहिलाच प्रवेश सामाजिकांना खिळवून टाकतो. एका वेगळ्याच क्रीयंरसाशी थोडीशी तोंडओळख करवून देतो.

राजनिष्ठेपायी स्वतःच्या पुत्राचा डोळ्यादेखत वळी देणारी माता, विकान्ताची पत्नी, देवांगना, दादांनी समर्थपणे उभी केलेली आहे. विक्रमादित्याचा विष-प्रयोगाने मृत्यु होताच सिहासनाचा वारस, त्याचा एकमेव अल्पवयी पुत्र चंद्रशेखर ह्याला विक्रान्त जपतो. त्याला मदालसेपासून वाचवायला गुप्त ठिकाणी लपवितो. पण विक्रान्ताचा विश्वासू साथीदार दुर्जय मदालसेला फितुर होताच चंद्रशेखराच्या जीवास धोका निर्मण होतो. विक्रान्ताच्या घरी लपविलेल्या चंद्रशेखराला आता गुप्तपणे दुसरीकडे हलविणे भाग पडते. देवांगना ती सर्व सोय करविते आणि चंद्रशेखराला, मृणालिनीच्या सुवर्ण महालात गुप्तपणे हलविले जाते. दुर्जयामुळे मदालसेला चंद्रशेखराचा पत्ता लागतो. तो विक्रान्ताच्या घरी आहे म्हणून ती मारेक-यांना तिकडे पाठविते. चंद्रशेखरावरचे आपल्या राजावरचे संकट टढावे म्हणून वीरमाता देवांगना, चंद्रशेखराएवढाच असलेला आपला पुत्र वसंत, ह्याचा वळी द्यायला सिद्ध होते. वसंत हात्च चंद्रशेखर आहे असे ती मारेक-यांना सांगते. छोटासा वसंत देखील धावतेजाने तळपणारा आहे. आत्मबलिदान करायला एका पायावर तयार आहे. ज्याला प्राणाची पर्वी नाही, ममतेपायी अथू नाही, राजनिष्ठेपुढे कणाचीही किमत नाही, असा तो वीर वालक त्या मारेक-यांशी छोटचाशा तरवारीने दोन हात कसून वीरगतीला प्राप्त होतो ! मारेकरी त्याचे शिर कापून घेतात ! केवढे हे क्रौयं !! आणि त्याच्या आईला, देवांगनेला, विक्रान्ताच्या पत्नीला कैद करून नेतात. मदालसेच्या पायावर ते वालकाचे शिर फेकले जाते. देवांगनेला वंदी म्हणून समोर हजर केले जाते !

हा प्रवेशातील मदालसेचे क्रीय आणि देवांगनेचे, एका सत्वशील, राजनिष्ठ, इमानी पतिव्रतेचे, पावन मातेचे अतुलनीय धैर्य ह्यांची जुगलबंदी सामाजिकांना भयचकित करते. क्षणोक्षणी अंगावर रोमांच उभे करणारी दृश्ये पाहून सामाजिक ह्या एका वेगळ्याच क्रीयाचा आणि धैर्याचा रसात्मक आस्वाद घेतात.

राजकुमार चंद्रशेखरऐवजी देवांगनेने आपल्या पुत्राचा, वसंताचाच वळी दिला आणि चंद्रशेखर मात्र जीवंतच आहे हे मदालसेला दुर्जयाकडून कळते कारण तो ते कापलेले मुऱ्डके वसंताचे आहे हे ओळखतो. आपला शत्रू जीवंतच राहिला. आपला डाव फसला. आणि त्याला कारण ही देवांगना आहे हे कळत्यामुळे मदालसेचा संताप अनावर होतो. तिचे शिपाई देवांगनेला पकडून तिच्या समोर आणतात तेव्हा ती मदालसा म्हणते, “आणा आणा त्या चेटकीणीला अशी नीट

माझ्यासमोर आणा. मला एकवार तिला या डोळ्यांनी चांगली पाहू द्या. या माझ्या डोळ्यातुन बाहेर पडणाऱ्या संतापाच्या ज्वालांनी मी तिला येथल्या येथे जीवंत जाळून टाकणार आहे”. (पृ. २८)

आणि देवांगना प्रत्यक्ष समोर येताच ती तिला, ‘भयंकर हालअपेष्टा भोगाव्या लागतील’ असा दम भरते. त्यावर धैर्यशालिनी देवांगना उत्तर देते. “या देवांगनेच्या अंगात जोपर्यंत क्षत्रियकन्येचे रक्त खेळत आहे तोपर्यंत कसल्याही राक्षसी उपायांनी तू केवळही हिच्या सत्वाचा भंग करू शकणार नाहीस, ही खात्री ठेव.”

ह्या बाणेदार उत्तराने मदालसा आणखी चिडते. त्यातचे चंद्रशेखर मुखरूप आहे आणि विशेष म्हणजे, विक्रांत कैदेतून पळाला ही वार्ता तिच्या कानी पडते आणि मग ती ह्या सर्व गोष्टींचा सूड देवांगनेवर उगवते. ती तिच्या देखत तिच्या बाळाचे वसंताचे शिर लाथेने उडविते आणि देवांगनेच्या काळजावरच वार करते. देवांगना तो वार धीराने सोसते. नंतर चंद्रमंडळ नावाच्या नरकपुरीत देवांगनेचा अनन्वित छळ चार दिवस सतत केला जातो तरी ती भयभीत होत नाही. आपले इमान सोडीत नाही. चंद्रशेखराचा पत्ता मदालसेला सांगत नाही. राजनिष्ठेपायी सगळा सैतानी छळ ती सहन करते. तिच्या प्रेतावर सुद्धा सूड उगविण्याची भाषा वोलणारी वेताल क्रूर मदालसा तिच्या डोळ्यांच्या खाचा करण्याची आज्ञा देते. आणि देवांगनेचे डोळे फोडले जातात. तरीही ती आपले सत्त्व सोडीत नाही, इमान तोडीत नाही. मोठ्या धैर्याने ते सर्व सहनच करते, विजयानंदाने हसतच असते. मदालसेला तिच्या या हसण्याचा अत्यंत राग येतो. शत्रू तडफडत मेला पाहिजे ही तिची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून तिचा अपमान विटंबना करण्यासाठी त्या अंधलीच्या मस्तकावर दुर्जय लाथ मारतो. देवांगनेला ती विटंबना असहच होते. ती कष्टी होते, विवहळते, तेव्हा मदालसेला आनंद होतो. आणि त्या देवांगनेला हिस्स श्वापदापुढे फेकून तिच्या अवयवाचे लचके तोडू देत, तिला हिस्स श्वापदांना खाऊ देत म्हणून ती आज्ञा करते. त्यानुसार तिच्या अंगावर हिस्स श्वापदे सोडली जातात. पण त्या श्वापदांच्या तावडीतून तिची सुटका ‘मृणालिनी’ करते. तरी त्या हिस्स प्राण्यांनी केलेल्या जखमापायी तिला मरणासन्न अवस्था प्राप्त होते. पण ती इमान सोडत नाही. ती धैर्याची मेरुमणी राजनिष्ठेपायी हे सगळ सहन हसत करते आणि वीर पत्नी, वीर माता, मरता मरताही चंद्रशेखराच्या कल्याणासाठी प्रार्थना करते, त्याला आशीर्वाद देते. आपल्या वसंताची आठवण काढून ती हतबल वा गलितधैर्य होत नाही. मृत्यु-समयी देखील चिता एकच आणि ती राजाच्या संरक्षणाची, त्याच्या भल्याची ! केवळ हे इमान ! केवढी ही राजनिष्ठा !

मृत्युसमयीचे तिचे जौरोदगार सामाजिकांना स्तिमित करून जाणारे आहेत. भेकड दुर्जय, त्या आंधळीच्या मस्तकावर लाठ मारतो त्यांनं ती स्वाभिमानी क्षावतेजस्तिवनी संतापते, चिडते आणि ही माझी विटंबना नाही तर सान्या स्त्रीत्वाची विटंबना आहे. तेब्हा त्याचा सूड घेतलाच पाहिजे. म्हणून सान्या ब्रह्मावर्तच्या प्रजेला संदेश देते. तशा त्या मृतप्राय अवस्थेतही अवसान आणन रक्ताने माखलेला आपला पदर ती फाडते आणि जनतेला सांगते की “लोक हो, ह्या पदराचे चंद्रशेखराचे निशाण वनवा, ते रणांगणावर सदासर्वकाळ विजयी होईल.... राजनिष्ठेने प्रेरित होऊन तुम्ही सर्वांनी हे कार्य यशस्वी केल्याशिवाय मी स्वर्गाची पायरी चढणार नाही.” (पृ. ५४)

मृत्युसमयीच्या त्या क्षावतकन्येचे स्फूर्तिदायक ओजस्वी भाषण ऐकून न थरारणारा सामाजिक विरलाच. ती म्हणते, “सर्व ब्रह्मावर्तचा क्रोधसागर खळवळून तुफान करून सोडा. सर्व मर्दवहादरांच्या तरवारी या चांडाळांचे पारिपत्य करण्यास म्यानातून उसळून वाहेर पडू चा. सर्व निर्जीव पदार्थांना सुद्धा सजीवपण येऊन त्यांच्यावर भयंकर सूड उगविण्याकरिता क्रोधावेशाने आकाश-पाताळ एक करून सोडू चा.” (पृ. ५३)

देवांगनेच्या सत्वशील इमानदारीपायी मदालसेला चंद्रशेखरचा पत्ता कळतच नाही. क्रीर्य आणि धैर्य हच्चांच्या या स्पर्येंत धैर्यं विजयी होते. कूर मदालसा समाधान मानते एवढेच की देवांगनेला आपण खूप यातना दिल्या, तिचा अपमान केला, तिला दुःख दिले आणि ती यातनांनी विव्हळत असलेली पाहून आपण आपल्या डोळघांचे पारणे फेढले ! केवढे कूर समाधान !!

सिहासनाशी इमान आणि राजनिष्ठा पाळण्यावावत विक्रांताची मनो-भूमिका आणि कृती केवढी धैर्यशाली आहे ! मदालसेच्या कैदखान्यातून पळून वाहेर येताच त्याला काळजी आहे ती चंद्रशेखराच्या, आपल्या राजाच्या सुरक्षिततेची आणि त्यापायी तो वेषांतर करून धावत येतो तो चंद्रशेखरला लपविलेल्या गुण्ठ ठिकाणी आणि तिथे त्याला काही शिपायांच्या अर्धवट बोलण्यावरून समज होतो की चंद्रशेखर मारल्या गेला आणि त्यावेळी विक्रांत चिडतो तो आपल्या प्रिय पत्नीवर, प्रतिप्राण अशा लाडक्या चिमुकल्या वसंतावर की त्यांनी चंद्रशेखराचं रक्षण आपले प्राण देऊन का केलं नाही ? त्याप्रसंगीचे विक्रान्ताचे स्वगत पहा—“चंद्रशेखर मारल्या गेला ! पण तो या चांडाळांच्या हातात कसा सापडला ? देवांगनेने त्याच्या रक्षणाची तजवीज कशी केली नाही ? देवांगने, देवांगने, काय केलेस हे ? आपल्या मुलाच्या लोभाला वळी पडून राजधाताला तू कशी तयार झालोस ? तुझे मातेचे हृदय खरे; परंतु मातृस्नेहाचे मार्दव दाखविण्याचा हा प्रसंग नव्हे, हे तुला कसे कळले नाही ? वसंता, तू तरी

केवढा दुर्भागी ! अरे या ठिकाणी चंद्रशेखराचे रक्षण करीत असतो शब्दूच्यो हातून मारला जातास तर आपले कुळ जगात धन्य झाले नसते का ?...गेला गेला या विकान्ताचा सर्व लौकिक धुळीला मिळाला. याला आता जगात तोंड दाखवायला जागा उरली नाही. माझे मित्र माझा आता धिक्कार करतील. सर्व प्रजाजन मला विश्वासधातकी म्हणतील ?" (पृ. ३७, ३८)

आपले प्राण, आपली प्रियतमा व आपल्या जन्माला येऊ घातलेला बाळ ह्यांच्या रक्षणासाठी, इमान विकून, राजनिष्ठा ठोकरणाऱ्या आणि मदालसेला शरण जाऊन फितुरी करणाऱ्या, राजा दुर्जयाच्या पाण्यभूमीवर विकान्ताचे हे चारिच्य केवढे उठून दिसते !

देवांगना आपली पत्नी समोर उभी आहे, की काय अणी त्याला त्या अंधारात जाणीव होते आणि तो लगेच खवळतो, "देवांगना, देवांगना—माझी देवांगना ? पण थांव, तु आता माझो कसली ? (समोर मृणालिनी असते-तिलाच तो देवांगना समजलेला असतो) चांडाळणी वोल, तू जीवंत असता माझा चंद्रशेखर मदालसेच्या लोकांच्या शस्त्रांनी कसा मारला गेला, वोल. या विकान्ताने तुझ्यावर पूर्ण विश्वास टाकला त्याचे तु त्याला हे प्रायशित्त घडविलेस का ? वोल वोल, नाहीतर या क्षणी या तलवारीने मी तुला येथेल्या येथे स्वर्गचा मार्ग दाखवितो. वोल..."

विकान्ताचे इमान आणि राजनिष्ठा एवढी प्रखर आहे की देवांगनेला मदालसेने कैद केले आहे आणि ती तिचा अनन्वित छळ करेल, कदाचित त्यात ती प्राणलाही मुकेल, ह्याची पूर्ण कल्पना असूनही तो तिची सुटका करण्यापूर्वी धाव घेतो ती चंद्रशेखराला सुरक्षित ठेवण्यासाठी, दुर्जयाच्या पत्नीपासून सरोजिनी-पासून त्याला आपल्या स्वाधीन करून घ्यायला. वास्तविक सरोजिनीजवळ तो सुरक्षित आहे असे मृणालिनी आश्वासन देते पण विकान्त त्यावर विश्वास ठेवीत नाही. तो म्हणतो, "पतिप्रेमापुढे आणि पत्नीधर्मपुढे तिला (सरोजिनीला) राजनिष्ठेची काय किमत वाटणार ?" (पृ. ४२) पण वास्तवात तसे नाही. दादांनी निमणि केलेली ही सर्व पात्रे अत्यंत वफादार आहेत. सरोजिनी देखील पत्नीधर्मपिक्षा आणि पतिप्रेमापेक्षा राजनिष्ठेला अधिक मोल देते.

चंद्रशेखराला स्वाधीन करून घ्यायला विकान्त सरोजिनीकडे जातो तेव्हा सरोजिनी चंद्रशेखराला त्याच्या स्वाधीन करायला तयार होत नाही. मी स्वतः आणि आमचे सरदार त्याचं प्राणपणानं रथण करू म्हणून वचन देते. आमचं इमान, आमची राजनिष्ठा आपण संशय घेऊन डागाळू नका म्हणून विनवणी करते. दुर्जय हा सरोजिनीचा पती असल्याने पतिप्रेमापांगी ती विश्वासधात करेल

किंवा तिचां नाईलोज होईल आणि ती चंद्रशेखरला दुर्जयाच्या आपल्या पतीच्या स्वाधीन होऊ देईल अशी भीती विकान्तला वाटते. ती म्हणतोच, “सरोजिनी तू वेडी आहेस. हे तुझे शब्द शेवटपर्यंत कायम टिकणार नाहीत...पतिप्रेम आणि पत्नीधर्म शेवटी तुला भुरळ पाडतील आणि आम्हा सर्वांसह तुला रसातळाला पोहोचवितील.”

या विकान्ताच्या संशयाचं निराकरण करण्याकरिता मी तेजस्विनी, तडफदार, सत्वशील व इमानी सरोजिनी बाणेदारपणे कृतिशील उद्गार काढते, “महाराज, दुर्जयांणी असलेले पत्नीचे नाते मी आता सुगाऱ्हन दिले आहे. दुर्जयांनी ज्या क्षणी आपल्या इमानाचा खून पाडला त्याक्षणीच मी विघवा झाले. ती त्यांच्या सत्वाचा खून नव्हे तर प्रत्यक्ष त्यांचाच मृत्यू मी समजते. मला आता यापुढे कुणी पती नाही आणि मी यापुढे कोणाची पत्नी नाही. हा पहा मी आपला कुंकुमतिलक पुसून टाकला. हे मंगळसूत्र तोडून टाकले. आतातरी मजवर आपला भरवसा बेसेल का ?” (पृ. ६२)

आणि सामाजिकांना भारावून टाकीत ही वीरांगना कपाळाचे कुंकू पुसते आणि मंगळसूत्र तोडते. राजनिष्ठा आणि इमान राखण्याची तरवारीला साक्ष ठेवून शपथ घेते.

आपल्याच किल्ल्यात आपल्याच पत्नीच्या स्वाधीन असलेल्या चंद्रशेखराला आपण त्वरित कैद करून आणू ह्या भ्रमात असलेला सरोजिनीचा पती दुर्जय, मदालसेपुढे फुशारकी माऱून जेव्हा किल्ल्यावर येतो तेव्हा त्याला सरोजिनीच्या आज्ञेनुसार पहारेकी आत सोडीत नाहीत. सरोजिनी त्याला पती म्हणून ओळखत नाही. ‘बन्या बोलानं आलात तसे परत जा ?’, अन्यथा माझ्या हातून नको तो घात होईल अशी निर्वाणीची सूचना देऊन ती त्याला किल्ल्यात प्रवेश देत नाही, उलट वाणेदारपणे ठंकावते, “चंद्रशेखराची मागणी करण्याकरिता आपणाला आता माझी युद्धातच गाठ ध्यावी लागेल.” (पृ. ७८)

दुर्जय चंद्रशेखराला आपल्या ताव्यात घेऊ शकत नाही. मदालसेकडे परत येतो तो पराजय पत्करून. मदालसा त्याची निर्भर्त्सना करते आणि त्याला तोफेच्या तोंडी वांधून उडवून द्या म्हणून आज्ञा करते. तो मदालसेचे पाय धरतो, रडतो. ती लाथाडून आणि त्याला ‘मुर्दाड कुऱ्या’ म्हणून शिव्या देऊन निघून जाते. शेवटचा प्रयत्न म्हणून नीच दुर्जय किल्ल्यात चोरून शिरतो आणि झोपलेल्या चंद्रशेखराच्या काळजात कटचार खुपसतो. पण राजघात करायला, इमान विकायला, राजनिष्ठा ठोकरून लावायला निघालेल्या ह्या दुर्जयाची फजिती होते. खरा चंद्रशेखर तिथे झोपलेलाच नसतो. तो असतो त्याच्या सारखाच हृबेहृब केलेला मेणाचा पुतळा ! पण त्याचे हे राजघातकी कृत्य सरोजिनी खप-

वून घेत नाही. पती असेला तरी त्याचे भलत्या वावतीत लाड नाहीत. ती त्यालों ह्या वेर्इमानीसाठी, राजघातासाठी देहान्त यासन ठोठावते. दुर्जय परोपरीने विनवण्या करतो, तिच्या पाया पडतो. आणि जीवदान मागतो पण ती ते साफ नाकारते. विश्वासघात, राजद्रोह, खून ह्यासारख्या पातकांना देहान्तशासनच दिले पाहिजे असे ती प्रत्यक्ष पतीला ठणकावून सांगते आणि विकान्ताला दिलेले वचन आणि आपली वाणेदार उत्तरे खरी करून दाखविते. दुर्जयाला त्याच्याच पत्नीकडून – सरोजिनीकडून – देहदंड दिला जातो. राजनिष्ठेपुढे कुटलेही नाते महत्त्वाचे नाही. इमान राखताना, निष्ठा जोपासताना पोटचे जरी आड आले तरी ते कापले पाहिजे ह्या तत्त्वावर दादांचा अडळ विश्वास होता. आणि त्या जीवननिष्ठेतूनच, देशनिष्ठेतूनच त्यांनी ही अशी पात्रे रंगविली.

मृणालिनी, खरोखरच मृणालाप्रमाणे अत्यंत मृदू. जणी तनुलता नाजुक तशाच भावनाही अत्यंत हळव्या, कोमल. सत्य, पावित्र्य आणि एकनिष्ठ प्रेम इत्यादी सर्व सद्गुणांची ती पुतळी, पण तिची देखील सत्वनिष्ठा व राजनिष्ठा, लोकोत्तर धैर्य प्रकट करणारी! ब्रह्मावतीच्या प्रजेच्या चिरतन सुखासाठी मदाल-सेचा शेवट ब्रायलाच पाहिजे. राजपुत्र चंद्रशेखर गादीवर बसलाच पाहिजे आणि त्यासाठी विकान्ताचे प्राण रक्षिले पाहिजेत. ह्या सर्व वावींचा विचार करून ही मृणालिनी तिच्या डोळ्यादेखत, मदालसेने तिच्या प्रजेची, लहान लहान मुलांची, ब्रायकांची आणि पुरुषांची यातना देऊन, हाल हाल करवून केलेली कत्तल, धैर्यने सोसते पण विकान्ताचा ठावटिकाणा मदालसेला सांगत नाही. शेवटी मदालसा तिलाही मैदानात चितेवर जीवंत जाळा म्हणून आज्ञा करते. मैदानात चिता रचिली जाते आणि तिच्यावर मृणालिनीला चढविले जाते. चिता पेटली! आता देखील मृणालिनी सत्व सोडीत नाही, मदालसेच्या कौर्याला अतीव धैर्यने तोंड देते, हसत हसत आपले प्राण सोडायला सिढ्य होते. पण राजनिष्ठा, राजाशी इमान सोडीत नाही, ती सांगते, “या मृणालिनीच्या कुडीत प्राण आहे तोवर या वाणीवाटे सत्त्वाची हानी करणारा एकही शब्द निघणार नाही.” (पृ. ९९)

“तो (चंद्रशेखर) आमचा राजा आहे आणि आपल्या राजाकरिता वाटेल त्या आपत्ती भोगण्यास तयार होणे हा आम्हा राजनिष्ठ प्रजाजनांचा धर्मच आहे.” (पृ. १०९)

“पवित्रतम राजकार्यकरिता मला मरण येत आहे यावद्दल मला परमहर्ष होत आहे.” (पृ. १०९)

‘सारंग’ आणि ‘मेघनाद’ हे दोन तुरंगावरील अधिकारी. ही नोकरमंडळी देखील राजाशी इमान राखून आहेत. दुर्जय राजा वेर्इमान होतो आणि मदाल-

सेची सत्ता कबूल करून महाराज चंद्रशेखराला पकडून तिच्या स्वाधीन करण्याचे तिला आश्वासन देतो, ह्याचे त्यांना अतीव दुःख होते. स्वार्थासाठी तो स्वामीशी बेईमान बहायला तयार झाला हे त्या इमानी नोकरांना धक्कादायक वाटते. आणि आपली इमानदारी राखून राजाच्या सुरक्षिततेसाठी विक्रांताची आपण सुटका केलीच पाहिजे असा ते निश्चय करतात आणि पुढे आपल्याला कळतेच की ह्या तुरुंगाधिकाऱ्यांनी विक्रान्ताला मुक्त केले आहेच. मदालसेला विक्रान्त पळात्याचे कळताच तिने पहारेकऱ्यांची डोकी उडवायला सांगितली. ह्याचाचा अर्थ ह्या तुरुंगाधिकाऱ्यांनी आपल्या राजनिष्ठेसाठी आपल्या प्राणाचेही बळिदान दिलेले आहे.

दादांनी वर्णिलेली सर्वसामान्य प्रजासुद्धा राजनिष्ठ, देशप्रेमी आणि इमानी आहे. त्याचेसुद्धा धैर्य लोकोत्तरच आहे. मदालसेने त्यांची लहान मुळ, त्यांच्या बायका, नव्हे, सर्व जिवलग आण्ट, छळ करून, यातना देऊन ठार केले आणि शेवटी त्या सर्व प्रजाजनानाही यमसदनाला पाठविले तरी ती प्रजा शेवटपर्यंत इमानाला जागली. अटक केलेल्या व कैदेत यातना भोगणाऱ्या त्या प्रजेची ही प्रातिनिधिक वाक्ये पहा—

“खुशाल आमची डोकी मारली जाऊ द्या. वेमानीच्या जीवितपेक्षा इमानाचे मरण कितीही भयंकर तळ्हेने आले तरी आम्ही त्याला सादर आहोत मूणालिनी ! सत्वाच्या मूळावर उठलेल्या या सैतानीच्या मायावी भाषणाला भुलून फसू नकोस व सर्वासुद्धा नरकात उडी घेऊ नकोस.” (पृ. १८, १९)

प्रत्यक्ष पतीला शत्रू मानून राजनिष्ठा व्यवत करणाऱ्या आणि राजघाताच्या अपराधासाठी साक्षात पतीला सूळावर चढविण्याची आज्ञा करणाऱ्या असामान्य धैर्यशालिनी सरोजिनीला आणि तशाच शूरवीर व अतुल धैर्यवान मूणालिनीला दादा प्रेमात गुरफटून सामान्य माणसांचे संसारी जीवन जगण्याची भाषा करू देत नाहीत. दोघीही परमेश्वर चितनात काळ घालवायचा म्हणून प्रथम विचार करितात. पण विक्रान्ताच्या सल्लियानुसार, दादांना आवडणारा जनसेवेचा पंथ त्या स्वीकारतात. जनता हाच परमेश्वर आहे. जनसेवा ही त्याचीच सेवा आहे, तिथेच मोक्ष आहे ही दादांची जीवननिष्ठा त्या दोघीही स्वीकारतात.

मूणालिनी : जगि हा जनरूपे । प्रकट प्रभु झाला ।

जरी लाविला । देह हा लोककाजा ।

परमसुख सारे वाहिले या समाजा ।

तरी जाहली जाण ही ईशसेवा ।

जनन सफल झाले लाधला मोक्ष ठेवा ॥

दादांचे विचार व आयुष्यात अखेर निष्ठेने स्वीकारलेला आचार त्यांनी निमिलेली ही पात्रे बोलतात व तसे वागतात.

* * *

विक्रान्त, सरोजिनी, देवांगना, वसंत, मृणालिनी आणि सामान्य प्रजाजन ह्या सर्वांच्या इमानदारीला, सत्काळा, राजनिष्ठेला, देशभक्तीला, पराक्रमाला आणि धैर्याला धार चढावी म्हणून दादांनी मदालसेचे एक आगळेवेगळे, असाधारण असे चरित्र रंगविलेले आहे. तिचं वर्णन आणि वर्तन, परस्परांशी तंतोतंत जुळणारे आहे. तिला या जगात 'अशक्य' असं काहीच वाटत नाही. अहंकार, कृतान्त आणि महाकाळ या सर्व महाशक्तींना पायाखाली तुडविष्याची भाषा ती बोलते.

मदालसा : "जिद जिद – कोणाशी जिद ? या महामानी मदालसेशी जिद ? या पंचमहाभूतावर सत्ता चालविणाऱ्या महाराणीशी जिद ! या काढाचे दात पाडणाऱ्या महाकाळीशी जिद !" (पृ. ८) ती शीघ्रकोपी आहे, तिचे विचार आणि कृती अतिरेकी आणि कमालीची कूर आहे. कोपापायी तिला देहभान उरत नाही. ती मग विश्व, जाळायला पहाते. विरोधकाचे शिर ठेचणे आणि त्याचे रक्त पिणे ही तर तिला मनःशांतीचे साधे तंत्र वाटते !

प्रखर कोण हा महान ! नुरवी लव देहभान ॥

क्षणि प्रलयानलसमान ! विश्व जाळु पाही ॥

तुडवुनि पदि दुरभिमान ! ठेचुनि शिर हे तुफान ॥

घडविन रिपुरुद्धिरपान ! तरिच शांत होई ॥१॥ (पृ. ८)

सहजलीलेने कारस्थाने रचण्याच्या स्वतःच्या कीशल्यावद्दल तिला अभिमान आहे. तिचा द्वेष इतका दीर्घ आहे की ती प्रेतावरसुद्धा सूड उगविते. ती देवांगनेला म्हणतेच की, " माझा द्वेष इतका दीर्घ आहे की मी तुझ्या प्रेतावरसुद्धा भयंकर रीतीने सूड उगवीन. त्याला मी सदगती मिळू देणार नाही. ते मी उकिरडघावर कोल्ह्या-कुळ्याकडून फाडवून खाववीन. " (पृ. ४७) वसंताचे-कोवळ्याचा मुलाचे-घडावेगळे केलेले शिर ती लाथेने उडविते आणि ते कावळ्याकडून फाडून खायला लावण्याची आज्ञा करते ! तिच्या कौर्याली तर सीमाच नाही. देवांगनेचे दुर्जयाकरवी तिने यमदूताप्रमाणे पाच दिवस अतोनात हाल केले; तिचा अमानुप छळ केला. अन्नपाण्यावाचून तडफडत ठेवले; अंगभर डागण्या देऊन तिचे नाजूक शरीर भाजून काढले, छिन्नविच्छिन्न केले ! लोखंडाच्या तापलेल्या सल्यांनी तिच्या डोळ्यांच्या खाचा केल्या आणि शेवटी त्राण न उरलेले ते शरीर फाडून खायला त्यावर हिस्त श्वापदे सोडली !

क्षुद्र स्वार्थ आणि आसुरी महत्वाकंक्षा यापायी ती पांगल ज्ञालैली आहे. कामवासनेपायी पतीचा खून, राजसिहासन मिळविण्यासाठी भावावर विषप्रयोग आणि आपले राज्य निविधन चालावे म्हणून प्रत्यक्ष भाच्याचा शिरच्छेद करायला सरसावणारी मदालसा, कुठलेही भयंकर पाप करण्याचा प्रसंग आला तरी ते मी करीन असं विनदिकत सांगते.

तिचे कौर्य आणि राक्षसी समाधान विलक्षण आहे ! देवांगनेला हिंस श्वापदाकडून फाडून खायला लावण्याची ती आज्ञा करते. तिच्या डोळ्यांच्या खाचा आधीच केलेल्या, अंगभर डागण्या देऊन ते शरीर लिंगविच्छिन्न आधीच केलेले आणि तरी ती देवांगना मरताना हसत मरते आहे. मदालसेला तुच्छ लेखून विजयानंदाने हर्पति मरते आहे. हेही तिला सहन होत नाही. तिन मरताना दुःखाने तडफडून मेले पाहिजे तरच मदालसेला समाधान मिळाणार आहे. ती म्हणते, “पण हा हर्ष मी तुला मरताना उपभोग देणार नाही. तुला अपमानाच्या यातना भोगीत दुःखाने तडफडतच मेले पाहिजे. माझ्या कटूचा दुस्माननीला मरताना सुखाचा उपभोग ! आणि तोही मी धडधडीत तिच्या समोर जिवंत असताना ! लघ्या, प्राण रेला तरी नाही होणार हे !” आणि असं नुसतं वोलून ती थांवत नाही तर त्या अंधल्या देवांगनेच्या मस्तकावर दुर्ज्याला लाथ मारायला लावते. आणि हा अपमान देवांगनेला असहा होतो. ती संतापते, तडफडते आणि तिचा हा संताप आणि तडफड पाहून मदालसा अत्यानंदित होते.

मदालसा : “संताप—तडफड डोके फोडून घे. माझे काम ज्ञाले. तुझा अपमान, तुझे दुःख, तुझ्या यातना मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्या. तुला विव्हळताना पाहून मला अत्यानंद ज्ञाला. माझ्या डोळ्यांची तृप्ती ज्ञाली.” (पृ. ५१)

मदालसेला कुठल्याही पवित्र भावना आणि सद्गुणी प्रवृत्ती त्याज्य वाटतात. स्त्री सुलभ प्रेमभावनाही तिच्या अंतःकरणात धड फुलू शकत नाही.

इमान, राजनिष्ठा, सत्त्वगुण दया, माणुसकी, कृतज्ञता असले कुठलेही सद्गुण तिच्या ठायीच नाहीत. प्रेमाचे नव्हे तर क्षुद्र वासनांचे प्रयोग करून ती कोंदंड आणि दुर्ज्य ह्या दोघांनाही खेळविते. त्यांना कुच्यासारखे वागविते. दुर्ज्याकरवी कोंदंडाचा काटा काढायला प्रवृत्त होते आणि दुर्ज्याची तरी वाटेल तशी अवहेलना करून त्याचे मस्तक धडावेगळे करायची आज्ञा चायला मागेपुढे पहात नाही. ती कोंदंडापुढे प्रेमाचे नाटक करते. त्याला गाढ आळिगन देऊन बाहुपाशात घटू पकडते आणि लगेच, “लायेच्या ठोकराखाली तुडवून टाकायला पाहिजे” असं म्हणून संतप्त मनोगत व्यक्त करते. ती मनापासून चाहते ते

विक्रान्ताला. आपल्यां मनावर आणि शरीरावर त्याचीच संतो चालू शकते हे ती जाणते, कबूल करते पण तसे होऊ देण्याची इच्छा मात्र तिला मारावी लागते कारण तिला जगत महत्व वाटते ते स्वतःच्या महत्वाकांक्षेचेच. राखमी महत्वाकांक्षेपुढे प्रेम वर्गे सर्व झूट वाटते तिला. गर्व, अभिमान आणि महत्वाकांक्षा, यापुढे सगळे तुच्छ वाटते. तिला विक्रान्तकडे ओढ येणाऱ्या मनाला ती मारे खेचते ते ह्यापायीच.

मदालसा : “विक्रान्त म्हणजे माझ्या महत्वाकांक्षेच्या आड येणारा माझा दुसमान ! शिवाय त्याने माझ्या प्रेमाचा पूर्वी दोनवार धिकार केलेला ! तेव्हा त्याच्याकडे मी माझ्या मनाला कशी धावू देईत ? आपल्या प्रेमळ पतीचा सुद्धा खून पाढण्यास मी मारेपुढे पाहिले नाही ! ती मी आता माझ्या सर्व मनोरथांच्या मुळावर घाव घालण्यास तयार झालेल्या या सैतातावर (विक्रान्तावर) प्रेम कशी करू ‘..... या अंतःकरणात पेटलेल्या महत्वाकांक्षेच्या कुंडात सर्व कोमल विकारांचे अंकुर जळून खाक झाले आहेत.” (पृ. ७१)

हे जळून खाक झालेले कोमल विकारांचे अंकुर स्वतःची महत्वाकांक्षा फलद्रूप करण्यासाठी, पुनः विकारी स्वरूपात जागवितेच. विक्रान्ताला वश करून नव्हे त्याला आपलासा करून त्याच्या पराक्रमाच्या जोरावर स्वतः कपटाने काढीज केलेले राजसिहासन निर्विघ्न होऊन सुखाने उपभोगता यावे म्हणून ती ऐन रणांगणावर विक्रान्ताला त्याच्या छावणीत एकान्तात मुलाखत मागते आणि आपल्या सौंदर्याच्या, यौवनाच्या आणि धुंद मस्तीच्या जोरावर त्याच्या गळधात वेघडक मिठी मारून त्याला आपल्या पाशात गुंतविष्ण्याचा निकराचा प्रयत्न करते. सहदर्मचारिणी म्हणून स्वीकार कर अशी कृतिपूर्वक विनंती करते ! आणि तो हे सर्व क्षिडकारतो. तिची मिठी वेमुर्वतपणे झटक्याने दूर सारतो आणि विषारी नागिणीचा सहवास आणि त्यात येणारा मृत्यूही परवडला पण तुझ्यासारख्या पापी, दुराचारी, नीच स्त्रीशी कुठलाही संवंध नको म्हणून तिची अवहेलना करतो. तेव्हा ती त्याच प्रेमभावनेचे एकदम सूडात रूपांतर करते. आणि जंविया रोखून त्याचा प्राण घ्यायला धावते ! मृणालिनी मागून तिचा जंविया ओढून घेते म्हणून विक्रान्त वाचतो. असली सगळी नाटके, पवित्र भावनांची ओंगळ प्रदर्शने ती स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठी सतत खेळते. प्रेमाचे नाटक करून कोदंडाला बाहु-पाशात जखडणारी मदालसा अखेरीस जंविया खुपसून त्याचा खून करतेच !

कुणाचाही छळ करणे, त्याला यमयातना देणे, त्याचा खून करणे, त्याचे मुळके कापणे, त्याला जीवंत जाळणे हे तर तिचे खेळणे आहे ! विक्रान्ताचा ठावठिकाणा मृणालिनीने सांगावा म्हणून तिच्यावर दडपण आणण्यासाठी मदालसा मृणालिनीच्या निरपराध प्रजाजनांदेखत त्यांच्या लहान बालकांची,

सेरेसहा मुडकी कापते ! बालकांना ठार करते आणि अबेरोस त्या प्रजाजनांनाही दगडाखाली ठेचून ठेचून ठार करविते ! क्रौयचिं कळस ह्याहून वेगळा तो काय ? आणि हे सगळे केवळ राजसिंहासन निर्विधनपणे, स्वैरपणे आणि सज्जनांचा छळ करीत उपभोगण्याच्या राक्षसी महत्वाकांक्षेपायी !

जात्याच कूर व दुष्ट स्वभावाची नीच व हल्कट मदालसा दुसऱ्याला मिळणारे समाधान वा सुख सहन करू शकत नाही. स्वतः युद्धात पराभूत आल्यावर चंद्रशेखराच्या माथी राजमुकुट चढविला जाईल हे तिळा पहावत नाही म्हणून ती त्या राजमुकुटाला पायाखाली तुडवून मातीत मिसळवून टाकते ! राजनिष्ठा तर सोडाच पण राजमुकुटावद्दलही केवडा हा अनादर !

कूर मदालसेजवळ दयामाया नव्हती. जिवासाठी आकांत करणाऱ्या मृणालिनीच्या प्रजाजनांच्या मुलाबाळांना तिनं दयेची भीक घासली नाही. स्वतःवद्दलही तिनं कधी कुणी दयामाया दाखवाची ही अपेक्षा धरली नाही. युद्धात संपूर्ण पराभव होऊन ती विक्रान्ताच्या केंद्रेत असताना विक्रान्त तिळा सर्वे अपराधावद्दल क्षमा करून दया दाखवायला निघाला त्यावेळी तिनं तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. “मी जन्मतः जशी स्वतंत्र होते तशी मरतानाही स्वतंत्र-तेतच मरेन. मी काही तुमच्याजवळ माझ्या प्राणांची भीक मागायला आले नाही, आणि न मागता माझ्या इच्छेविरुद्ध जर ती तुम्ही मजवर लाढू पहात असाल तर तुम्हाला मी ती मजवर लाढू देणार नाही. तुम्हाला माझी जी काय दुर्दशा करायची असेल ती खुशाल करा. मी ती भोगण्यास तयार आहे.” (पृ. १६५)

ह्या शाब्दिक प्रतिक्रियेनंतरची तिनं ह्या क्षमेला दाखविलेली कृतीची प्रतिक्रिया तर फारच भयंकर आहे. क्षमा करायला निघालेल्या विक्रान्तावर ती संघी साधून जंवियाचा वार करायला धावते ! आणि म्हणतेही, “तुम्ही दिलेल्या दयेला मी लाखेखाली तुडविले.” (पृ. १६७) तिच्या ह्या अतिसाहसी कृत्यासुले चंद्रशेखर चिडतो आणि विक्रान्ताने दिलेले प्राणदान रद्द करून तिचा शिरच्छेद करण्याची आज्ञा सोडतो. पण मदालसा त्याच्या त्या, ‘शासनालाही मी ठोकरून देते.’ असे म्हणीत, एका शिपायाचा जंविया काढून स्वतःच्या उरात खुपसून घेते व मरते ! आपल्या राक्षसी महत्वाकांक्षेपायी पतीपासून प्रियकरापर्यंत आणि राजपासून प्रजेपर्यंत सगळच्यांचेच खून पाडणाऱ्या आणि रक्तपातात आसुरी आनंद मानणाऱ्या मदालसेचा अंत असा आत्मविनाशातच झालेला दाखविला आहे. आतुरी गुणसंपत्तीचा असा हा आत्मनाश अटलच असतो. अशाला दैवही अनुकूल होत नाही. मदालसा म्हणतेच. “माझे दैव कसे प्रतिकूल झाले ? माझे सर्वंच डाव कसे फसले ?” (पृ. १५९) सत्त्वगुणांचा, सर्वंनाश टाळून सर्वोदय साधणारा, विजय

सदैवच होणार ही दादांची जीवननिष्ठा आहे. ही सत्वगुणांची दैवी गुणसंपत्ती दादांना प्राप्त होती. त्याच्याच जोरावर, निष्कांचन अवस्था आणि कुठलीही सत्ता नसताही दादा राजकारणात सदैव सत्व राखून सर्व नेत्यांनाही आदरणीय राहिले.

‘राक्षसी महत्वाकांक्षा’ हे एक विलक्षण गतिमार्ग नाटक आहे. उक्तीच्या पाठोपाठ साजेशीच कृती घडत जाऊन निर्माण होणारे असंख्य समरप्रसंग व नाट्यपूर्ण कथावळणे सामाजिकांना जागीच खिळवून टाकतात, ते स्तिमित होतात. औत्सुक्य, हुरहूर आणि अंतःकरणातील घडधड त्यांना एका वेगळचाच अनुभूतीचा आनंद देत असते. कौर्य पाहून त्यांचे हृदय थरारते तर धैर्य अनुभवून ते स्फुरण पावते.

यातली गाणी कथानकाचा एक भागच आहेत. गद्यपद्य संवादातून धावणारे कथानक गाणी वगळली तर असंख्य ढेचा खाईल. ‘शयां हि नाट्यस्य वदन्ति गीतम् ।’ ह्या भरतोक्तीचा अनुभव आपल्याला दादांच्या नाटकांतून सतत येतो. पात्रांच्या उत्कट भावभावनांचा परिणामकारक आविष्कार साधणारी दादांच्या नाटकातील गीते खेरे संगीत नाटक घडवितात.

प्रमुख पात्रांचे स्वभाव, दोबळ पण उत्कटतेने भारावलेले आहेत. पात्रांच्या आकांक्षा, कौर्य, धैर्य, निष्ठा, इमान, देशभक्ती जनतेबद्दलचा कणव आणि सत्वप्रीती इत्यादी स्वभावधर्म दादांनी ठसठशीतपणे आणि कृतींचा पाठिंवा देऊन सामाजिकावर परिणामकारक रीतीने विववलेले आहेत. ह्या नाटकाचे नाव राक्षसी महत्वाकांक्षा असले तरी ह्यात वर्णन आढळते ते दुसऱ्याही एका महत्वाकांक्षेचे; आणि ती आहे दैवी किंवा सत्वगुणोपेता. मदालसेची राक्षसी महत्वाकांक्षा आधी वर्णलेली आहेच. ही दुसरी महत्वाकांक्षा आहे मृणालिनीची. सात्विक प्रेमाच्या, भोगविरहित, त्यागमय भावनेचे अधिष्ठान ह्या दैवी महत्वाकांक्षेला लाभलेले आहे. आपल्या त्यागी, वैरागी आणि सौजन्यशील मर्यादिने एका महात्म्याला-विक्रान्ताला-प्रेमाने व प्रेमात जिकणे ही ती महत्वाकांक्षा होय.

मृणालिनी एक नाजूक युवती. सुवर्णप्रासादाचे वैभव, श्रीकांत महाराजांची ती कन्या, राजघराण्याचे सगळे ऐश्वर्य पायाशी लोळणारे. पण वालयोगिनी मृणून सर्वच तिची ख्याती ! तिचे विक्रान्तावर प्रेम आहे, पण त्यात वैष्यिकता नाही. ती अनंत सद्गुणावर, विशाल अंतःकरणावर, उदार वृत्तीवर, थोर महात्म्यावर प्रेम करते. वास्तविक विक्रान्त विवाहित आहे. त्याला हे ठाऊकही नाही की मृणालिनीचे आपल्यावर प्रेम आहे. मृणालिनीनेही कधी त्याचे प्रदर्शन विक्रान्तापुढे केले नाही. विक्रान्ताने पत्नीला बाजूला सारून तिचे स्थान आपल्याला द्यावे असे तिला स्वप्नातही वाटले नाही, वाटत नाही. त्या थोर विक्रान्ताची पत्नी देवांगना

देखील अतिशय थोर आहे, हे ती मानते. देवांगनेबद्दल तिला अतीव आदर आणि पूज्यबुद्धी आहे. देवांगनेची नम्रता आपल्यात नाही हेही ती जाणून आहे. तिची इच्छा एवढीच आहे की, “देवांगना ज्या प्रेमाच्या उदानात विहार करीत आहे त्यातील एखाद्या कोपन्यात तरी आश्रय मिळावा.” त्यात तिला संतोष आहे आणि एवढेही शक्य नसेल तरी तिला त्याचे दुख नाही. ती म्हणते—

“एकांती नाथ भावे मी । आळवीन माझा ॥

ध्यान योग साधुनी बनविन हे तन्मय जीवन सारे ॥

द्वैतभाव विरला मग जीवा । सौख्या काय सीमा ? ॥१॥ (पृ. १३)

इथे प्रेम भक्तिभावात परिणत झालेले आहे. परमेश्वर प्राप्तीसाठी सर्वसंगपरित्याग करावा लागतो तशी ह्या प्रेमासाठी ती जोगीण बनली आहे. ती सांगतेच की—

“मी नववाला जोगिण बनले ।

जोगिण बनले । जगा विसरले ।

जगा विसरले । सुखा विसरले

.....

परमात्मा वल्लभ शोधाचे पिसेच भरले ।

.....थोर-प्रीति-बल-योग मांडिला ॥” (पृ. १०)

आणि म्हणते की “विक्रान्त महाराजांसारख्या महात्म्याच्या प्राप्तीसाठी एक सोडून दहा जन्म जोगिणीसारखे वाढून तपश्चयेत घालवायला तयार आहे.” (पृ. ११) आणि हे ती नुसते बोलते असे नाही तर तिची कृतीही तदनुरूपच आहे आणि म्हणूनच तिला बालयोगिनी या नावातं सगळे ओळखतात, तिच्या लोकोत्तर वैराग्याचे सर्व लोक कौतुकानं वर्णन करतात. तिच्या थोर औदार्याची आवालवृद्ध यशोगीते गातात, असं प्रत्यक्ष विक्रान्त सांगतो आणि तिला देवता म्हणून नम्रता-पूर्वक अभिवादन करतो. त्याची तिच्यावर प्रेमळ दृष्टी आहे. तिची तो मृत्यूच्या जवङ्गातून सोडवणूक करतो. रणांगणावर तिच्या सहाय्याने पराक्रम गाजविताना तो अत्यंत उत्साहितही होतो. तिच्या सहवासात तो प्रसन्न असतो.

आणि तरी त्याचे तिच्यावर प्रेम बसत नाही. तिने पतिप्रेमाच्या भावनेने आपल्याकडे पहावे हे त्याला रुचत नाही. तिच्याविषयी पत्नीस्नेहाची कल्पना त्याला एवढीही सहन होत नाही. त्याच्या मनात तिच्यावद्दल आहे तो फक्त भक्तिभाव. पण पुढे घडलेल्या सहा महिन्याच्या सहवासातील द्यांच्या प्रेमळ वागण्याने तिच्या प्रेमांकुराला पोषण मिळाले. आणि ह्याची त्याला खूप खंत वाटते. ते अजाणता घडले. एकनिंठ प्रियपत्नी, त्यागी शूरवीर देवांगना देशासाठी झुंजली, धारातीर्थी पडली, आता तिच्या पश्चात तो कुठल्याही स्त्रीवर तसे प्रेम करून शकत नाही.

मृणालिनी मात्र तसे समजत नाही. तिला त्याचेही आपल्यावर प्रेम आहे असेच वाटते. नव्हे ते सफल होत आहे ह्याचाही उत्कट आनंद तिला होत असतो. सहा महिने सततचा त्याचा सहवास तिला सुखावून जातो. त्याच्या विजयात तिचा मोठा वाटा आहे. तिनं त्याला खूप उपकृत केलेलं आहे. आणि मुऱ्य म्हणजे, देवांगना, त्याची प्रिय पत्नी तीही आता या जगातून नाहिशी झालेली आहे. तेव्हा विकान्ताने तिच्या प्रेमाचा स्वीकार करण्यात कुटलीच आता अडचण नाही ह्या कल्पनेने ती खूप आनंदित झालेली आहे. तिला आपल्या भाग्यावहूल खूप अभिमान वाढू लागला आहे.

ती म्हणालीच होती, “एवढ्या थोर पदावर प्रेम जडून त्याच्या प्राप्ती-करिता जोगीन बनण्याचे भारय सर्वांच्याच कोठे वाटधाला येते? थोर सद्गुणांचे दिव्य तेज सहन होऊन त्याच्या जादूने भारली जाणारी स्त्रियांची अंतःकरणे विरला. विकान्त महाराजांसारख्या लोकोत्तर गुणांच्या निधीवर माझे मन लुब्ध झाले हे मी आपले थोर भाग्य समजते. इतर तरुण कुमारिकांच्या महत्वाकांक्षी दृष्टीला जे स्थान गोचरही होत नाही त्याने माझे मन मोहून टाकले यासारखी दुसरी आनंदाची व अभिमानाची गोष्ट कोणती?” (पृ. ११)

लोकोत्तर गुणनिधीवर प्रेम करून त्याला प्राप्त करण्याची महत्वाकांक्षा मृणालिनी वाळगत आली आणि आता ती महत्वाकांक्षा पूर्ण होणार हे तिला वाढू लागले. कारण विकान्त संदिग्ध बोलत होता, संदिग्ध वागत होता.

पण मदालसेच्या राक्षसी महत्वाकांक्षेप्रमाणे दादांनी मृणालिनीची ही दैवी महत्वाकांक्षाही फलदूष होऊ दिलेली नाही. कारण विकान्ताच्या मनात आता वैराग्य वाणले आहे. कुठल्याही स्त्रीवहूल-अगदी तो म्हणतो की त्याच्या प्रिय देवांगनेवहूलमुद्धा-आता त्याच्या मनात पत्नीप्रेम नाही. तो तिच्यासह सर्वांकडे भगिनीच्या भावनेने पाहतो!

दैवी गुणसंपत्ती असूनही मृणालिनीची महत्वाकांक्षा पूर्ण होत नाही, हे दादांना तरी कसे पटले, कोण जाणे? पण हे एक वैशिष्ट्यच दादांच्या नाटकात दिसते, की ‘प्रेम साफल्य’ नावाची तिथे चीजव नाही! दादांच्या कोणत्याही नाटकात कोणत्याही ‘हिरो आणि हिराँइनचे’ प्रेम सफल होत नाही. बहुतेक ‘हिरो’, प्रेयसीकडे पित्याच्या नजरेनेच पाहतात! आणि बहुतेक ‘हिराँइन्स’ अखरीस संन्यास घेतात!

कालिदासाने सांगितले आहे की नाटकाराला यशस्वी होण्यासाठी प्रयोगविज्ञान आवश्यक आहे. प्रयोग कोणत्या मार्गानी परिणामकारक होईल? दृश्य आणि अभिनय तसेच श्राव्य आणि प्रसंग यांची रसोत्कर्ष साधणारी रचना कशी करता येईल? रसविध्ने टाळून सामाजिकाच्या अंतःकरणाचा ठाव घेणारी

उक्ती आणि कृती कशी समन्वित होईल ? ह्यांचे ज्ञान म्हणजेच प्रयोगविज्ञान नाटककाराला हवे. दादांना हे ज्ञान आणि त्याचे भान व्यवस्थित आहे.

राक्षसी महत्वाकांक्षेच्या पहिल्यावहिल्या प्रयत्नात दादा नाटकार म्हणून सर्वतोदूर अत्यंत यशस्वी झाले ह्यांचे श्रेय ह्या प्रयोगविज्ञानालाच आहे. त्यातही उत्कट भावना, उत्कट प्रसंग, उत्कट आवेग आणि चतुरंग अभिनयाची उत्कट अनुकूलता ही नाट्याला उठाव देणारी अंगे होत हे दादांनी ह्या नाटकात यशस्वीपणे दाखवून दिले आहे. सामाजिकांची उत्कंठा, अपेक्षा आणि आकांक्षा सतत उंचावून क्षणोक्षणी कळसाचे प्रसंग ह्या नाटकात सातत्याने आढळतात.

मदालसेच्या महत्वाकांक्षेची पूर्ती होणार काय ? पतीला तिने मारले, भावाचा खून करविला, गाढी पटकाविली. आता निविधनपणे त्या राज्याचा महाराणी म्हणून उपभोग घेण्याच्या मार्गात अडथळा आहे तो केवळ आपल्या भाच्याचा, अल्पवयी चंद्रशेखराना आणि त्या युवराजाला इमानी व एकनिष्ठ असलेल्या, विक्रान्त, दुर्जय वर्गेरे महाराजांचा आणि बबूंशा प्रजाजनांचा, पण चंद्रशेखर एकदा मारला आणि विक्रान्तादींना आपल्या बाजूला वळविले की राज्य निष्ठकंठक झालेच ! आणि ह्याच मनसुव्याने मदालसा, साम-दाम-दंड-भेदादी कल्पत्यांचा अभिवेगाने आणि प्रसंगी क्रूरपणानेही वापर करते.

दुर्जय राजाला आणि विक्रान्ताला तिने कैद केले आहे. शिरच्छेदाचे भय दुर्जयाला कंपित करते, इहलोकीचे पत्नी-पुत्रादीचे प्रेम त्याला अधिक मोलाचे वाटते आणि त्याचाच फायदा घेऊन मदालसा त्याला आपल्या पायावर शरण यायला भाग पाडते. विक्रान्ताला मात्र यातली कोणतीही गोष्ट राजनिष्ठेपासून दूर नेऊ शकत नाही, त्याचे सतवहृण करू शकत नाही. तो शिरच्छेदाला भीत नाही; सत्तप्राप्तीच्या भोहाला वळी पडत नाही. मदालसा त्याला वश करण्याकरिता कर्लिंग देशाचा राजमुकुट बहाल करते. पण विक्रान्त त्याला पाठ दाखवितो आणि मदालसेची निर्भर्तसना करतो. प्रत्यक्ष ब्रह्मावर्ताची साम्राज्यलक्ष्मी त्यानं तीन वेळा पायाशी लोळण घेत आली असताही अव्हेरलेली आहे.

दुर्जय हा विक्रान्ताच्या खांदाला खांदा लावून लढणारा साथी, पण तो मदालसेने भेदनीतीने त्याच्यापासून दूर केला आणि विक्रान्त कुठल्याही साम-दामादी प्रकारांनी वश होत नाही हे दिसताच ती टुकूम करते की, “उद्या सूर्यास्तावरोवर हे उदाम मस्तक माझ्या पायाशी ठोकरा खात आले पाहिजे !” आणि हा प्रसंग व ही आज्ञा ऐकताच प्रेक्षक जागीच थिजतात आणि आता काय होणार ? ह्या उत्कंठेने भारतात; विक्रान्त असा मरायला नको ह्या आकांक्षेने हुरहुरतात. दादा त्यांची उत्कंठा शमवितात, आकांक्षा पुरवितात. राजनिष्ठ

तुरुंगाधिकारी आपले प्राण देऊन विक्रान्ताला तुरुंगातून पळवितात. विक्रान्ताचा
शिरच्छेद आता ठळला. सामाजिकांनी उसासा ठाकला !

ह्या प्रवेशातील संभाषणेही नाट्यपूर्ण, चमत्कृतिजन्य आणि उत्कट
भावनांनी भारलेली आहेत. चीड, संताप, राग, द्वेष, आत्मविश्वास इत्यादी
भावना आणि विखारी वाचाणांचे वर्षाव अविरत करणारे संवाद नाटकाच्या
रंगतीला जबरदस्त सहाय्यक ठरतात. ही काही वाक्ये पहा—

विक्रांत : “तुझ्यासारख्या बदमाश, बदफैली, खूनी अवदसेचा दास म्हणून
निर्लंजपणे जगात मिरविष्णपेक्षा या रुद्रमंडळातील नरकवास व अमानुष यातना
मी मोठ्या आनंदाने भोगेन.” (पृ. ७)

मदालसा : ‘जिद ! जिद ! कुणाळी जिद ? या महामानी मदालसेणी
जिद ? या पंचमहामूतावर सत्ता चालविणाऱ्या महाराणीशी जिद ! विक्रान्त,
पहा, पहा हा तुझा हड्ड जर आणखी एक दिवस असाव टिकून राहील तर
उन्मादवायूने फिरून गेलेले तुझे हे मस्तक उदामपणाने ताठरलेल्या तुझ्या या
शरीरापासून वेगळे झाल्यावाचून खास राहणार नाही.’

गादीचा खरा वारस चंद्रशेखर—त्याला पकडायला कूर मदालसेची माणसे
मागे लागलेली, विक्रान्ताचा विश्वासू नोकर त्या चंद्रशेखराला वंद पेटीत लपवून
सुरक्षित स्थळी नेण्यासाठी लपत छपत मार्ग काढीत चाललेला आणि मदालसेच्या
माणसांच्या कूर तावडीतून भूणालिनीमुळे चंद्रशेखराचा होणारा बचाव हे सारे
दादांनी अत्यंत रहस्यपूर्ण प्रकारे रंगविलेले आहे. हा सारा प्रवेश सामाजिकांना
म्हणजेच प्रेक्षकांना, उत्कंठा, विस्मय, आणि हुरहूर लावणारा शेवट दिलासा
देणारा ह्यामुळे संपूर्णरीत्या गुंगवून टाकतो. रक्ताने माखलेल्या एका
वृद्धाचा पेटी घेऊन प्रवेश; त्याला मृणालिनीने दिलेला आसरा, मदालसेच्या
माणसांना फसवायला आणि ती पेटी व त्यातील बालचंद्रशेखर सुखरूप वाच-
वायला मृणालिनीने रचलेले वेषांतराचे नाटक, नाटकात और रंग भरते.

कारुण्य, शौर्य, धैर्य, राजनिष्ठा, इमान आणि संपूर्ण त्याग याचे एका
मातेकडून आणि तिच्या कोमळ पुत्राकडून घडलेले कृतिशील दर्शन घडविणारा
प्रसंग तर अप्रतीमच ! चंद्रशेखराएवजी बाल ‘वसंत’ शत्रूच्या असिधारेला ‘मीच
तो चंद्रशेखर’ असे सांगून सामोरा जातो आणि शत्रूशी लढतो. शत्रू त्याचे शिर
कापून घेतात ! त्याची माता हे सारे कपट राजनिष्ठेपायी, चंद्रशेखराला सुरक्षित
वाचवायला म्हणून घडवून आणते. मातेच्या डोळ्यादेखत पुत्राचा हा शिरच्छेद
केवढे कूर कारुण्य निर्माण करतो ! मातेने अंतःकरणावर दगड ठेवून घडविलेला
हा त्यागपूर्ण प्रसंग प्रेक्षकांना हलवून सोडतो. मातेच्या हृदयाची कालवाकालव

आणि त्यावर होणारा कूर प्रहार पहाताना प्रेक्षक गहिवरून जातो, हादरून जातो.

“ असे किती किती प्रसंग वणवि ? प्रत्येक अंक नव्हे प्रत्येक प्रवेश अशा उत्कंठापूर्ण—नाट्यमय प्रसंगांनी आणि संभाषणांनी ओतप्रोत रंगलेला आहे. अभिनयाला सतत उठाव आणणारे खटकेवाज संवाद आणि प्रसंग रंगवावेत ते दादांनीच ! वानगीदाखल हा एकच प्रसंग पाहा—

सरोजिनी चंद्रशेखराचे संरक्षण करण्याची जाववदारी स्वतःवर घेते तेव्हा तिच्यावदूल विकान्ताला खात्री वाटत नाही कारण दुर्जय हा तिचा पती तेव्हा पतिप्रेम किंवा पत्नीधर्म ह्यापायी ती चंद्रशेखराला पतीच्या स्वाधीन करेल ही भीती त्याला वाटते आणि तसे घडले तर ते सहजच ठरेल. सरोजिनीचा त्यावर उपाय चालणार नाही असे विकान्त म्हणतो. तेव्हा सरोजिनी वाणेदारपणे सांगते की, “ महाराज, दुर्जयाशी असलेले पत्नीचे नाते आता मी झुगाऱून दिले आहे दुर्जयांनी ज्या क्षणी आपल्या इमानाचा खून पाडला त्याक्षणीच मी विधवा आले. तो त्यांच्या सत्वाचा खून नव्हे तर प्रत्यक्ष त्यांचाच मी मृत्यू समजते हा पहा मी आपला कुंकुमतिळक पुसून टाकला. हे मंगळसूत्र तोडून टाकले.”

हा संवाद आणि कुंकू पुसण्याचा व मंगळसूत्र तोडण्याचा अभिनय केवढा प्रभावी आणि परिणामकारक ! मृणालिनीला तिच्या राजनिष्ठेपायी मदालसा जीवंत जाळण्याची शिक्षा ठोठावते आणि प्रत्यक्ष चितेवर तिला उभी करून ती चिता पेटविली जाते, तोच विकान्त व त्याचे लोक गोसाब्याच्या वेषात तिथे येतात आणि चिता विज्ञवून मृणालिनीला पळवून नेतात, हा पराक्रम पूर्ण नाट्य-प्रसंग प्रेक्षकांची उत्कंठा आणिं अपेक्षा वाढविणारा आणि पूर्ण करणाराही आहे.

दादांच्या ह्या नाटकात दृश्यांचे महत्त्व फार जाणवते. नाटक हे दृश्यकाच्य आहे. “ कान्तं करुं चाक्षुषम् । ” ही कालिदासोक्ती दादांनी इथे पूर्ण गिरविलेली आहे.

वसंताचा शिरच्छेद, त्याचे शिर पायाने उडविणे, मृणालिनीची चिता व त्यावरून तिची सुटका, कोंदांडाचा व स्वतःचा मदालसेने सुरा भोस्कून केलेला खून, मदालसेचे विकान्ताच्या गळयाला घटू मिठी मारणे, दुर्जयाला शिक्षा ठोठावणे वगैरे किती किती म्हणून दृश्ये सांगावीत ? सातही अंकातला प्रत्येक प्रवेश, नव्हे प्रत्येक पान, एकेक नवा, नव्या प्रकारचा, चित्तशरारक प्रसंग चितारीत रंगलेला आहे. म्हणूनच दादांचे हे नाटक पहिलेवहिले असले तरी त्याच्या वेगळ्याच जातीमुळे रंगभूमी जिकून गेले !



५. रणदुंदुभी

वीर वामनरावदांचे हे रंगभूमीवर आलेले दुसरे नाटक, पहिल्या “राक्षसी महत्वाकांक्षे”नंतर हे तेरा वर्षनि जन्मले. ‘राक्षसी महत्वाकांक्षा’ हे पहिलेवहिले नाटक रंगभूमीवर खूप गाजले. दादांना नाटककार म्हणून त्याने स्थिरपद केले. तरीही दादांनी उद्दाहित होऊन तेरा वर्षपर्यंत नाटक लिहिले नाही. बलवंत संगीत मंडळीच्या मालकांनी, श्रेष्ठ नटवर्यांनी, चितामणराव कोल्हटकर, मास्टर दीनानाथ, कोलहापुरे ह्या सारख्यांनी प्रेमाग्रह केला नसता तर हे नाटक दादांनी कदाचित लिहिलेही नसते असं तेच प्रस्तावनेत सांगतात. दादांचा पिंडच नाटककाराचा नाही. ते जन्माने देशभक्त, देशसेवा, जनतेची सेवा, मातृभूमीची पारतंत्र्यातून मुक्तता आणि तदनुकूल आचार ह्या साठीच त्यांनी आयुष्य वेचले. पारतंत्र्याची मनस्वी चीड, गुलामगिरीविरुद्ध पेटलेले अंतःकरण आणि स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा होम करण्याची उत्स्फूर्त प्रवृत्ती हे दादांचे चास्त्रिय. आणि त्याचेच प्रतिबिव साहजिकपणे त्यांच्या सर्वच नाटकांत उमटलेले दिसते. दादातला देशभक्त आणि नाटककार हे दुर्भंग व्यक्तिमत्त्वाने कधीच वावरू शकले नाहीत. नव्हे नाटककार म्हणून त्यांच्यातला देशभक्तच पदोपदी अवतीर्ण होताना दिसतो.

साहित्य आणि त्यातही नाटक हे जनतेपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी माझ्यम म्हणून, दादांनी तशी विनंती येताच ते लिहिण्याचे स्वीकारले. पण त्यातही स्वातंत्र्यसमराला वाजूला साऱ्हन हे त्यांनी केले नाही. स्वातंत्र्यसंग्राम सुरु असतानाच जर काही सवडीचे क्षण मिळाले तर कंपनीच्या विन्हाडी वसून दादा नाट्यलेखन करीत. स्वातंत्र्यासाठी करावयाच्या काही चळवळीचे आदेश जर तेवढाचत आले तर नाटक आणि नाटककंपनी तात्काळ टाकून ते स्वातंत्र्याच्या हाकेला ‘ओ’ देत. दादांच्या रोमरोम्बुंत पारतंत्र्याची चीड आणि स्वातंत्र्याचा अभिमान भरलेला होता. जनतेचे सार्वभौमत्व आणि शासकांची भोगविरहित व त्यागपूर्ण जनतासापेक्ष, आणि जनताकल्याणकारी भूमिका हे दादांचे राजकीय आदर्श होते. दादा त्यासाठी तनमनघन आयुष्यभर लढले. नाटकात तरी मग याहून दुसरे काय अवतरणार? शिवाय ह्या कसदार वैचारिक दुधात साखर पडली ती दादांच्या ठायी असलेल्या उपजत नाटद्यगुणांची, ओजस्वी भाषाशैलीची.

कदंब नावाचे एक राज्य, त्याचा कंदर्प नावाचा एक तरुण राजा. तेजस्विनी नावाच्या सुंदर युवतीशी त्याचा विवाह ठरलेला, तिच्या बोटात त्याने अंगठी घातलेली. पण दरवारचे हालहल नावाचे व आपले नाव सार्थ करणारे सेनापती, तोंडपुजे दरवारी आणि स्वार्थलंपट, भ्याड व वेईमान मंत्री यांच्यापांची हा कंदर्प अडचणीत येतो. दुवळा आणि पराधीन बनतो. तेत्याला नाच रंग, मदिरा आणि मदिराक्षी यांच्या विलासात दंगवून शासक म्हणून दुर्बळ बनवतात. सौदामिनी ही एक नखरेल तरुणी. आपल्या विलासी वृत्ती आणि चंचल प्रेमाची नाटकी कृती ह्यापांची कंदपला ती आणखी बलहीन व सत्त्वहीन बनविते.

प्रश्नासक असे विलासी आणि दुर्बळ बनले तर देशाचे स्वातंत्र्य धोक्यात यायला कितीसा अवसर लागणार? 'मातंग' युवराज हा एक मामुली संस्थानिक. कदंबाच्या लाथा खाताखाता त्याच्या कपाळाला घट्टे पडलेले. पण तो आता शिरजोर बनला. त्याने कदंबावर स्वारी करण्याचे धोरिंत केले आणि शरणागती पत्करा—तह करा अन्यथा युद्धाला तयार व्हा म्हणून आव्हान दिले!

आता जीव वाचवायला शरणागती पत्करायची की युद्ध करून स्वातंत्र्यरक्षणाचा शेवटपर्यंत प्रयत्न करायचा? ह्या द्वंद्वात कंदर्प सापडतो. तो स्वतः विचाराने स्वातंत्र्याचाच पायिक. पारतंत्र्याची त्याला चीडच, ह्या संवंधी दादांनी त्याच्याकरवी जे विचार व्यक्तविले ते असे—

“दासपणे जगतात मिरविणे
त्याहुनि शतपट बरवे मरणे ॥४॥
पारतंत्र्य भूवरिचा रौरव
अघःपात पथ हा अनुसरणे ॥१॥” (पृ. २०)

आणि असे विचार असूनही भोवतालच्या चांडाळ चौकडीमुळे त्याचा आचार मात्र नामदाला, भ्याडाला, दुर्बळाला शोभेल असा घडू लागतो. तेजस्विनी त्याची भावी पत्नी, त्याला या घातकी आचारापासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न करते. मरणाच्या भीतीने पारतंत्र्य पत्करायचे का? असा सवाल टाकून ती सांगते की—

“गुलामगिरी आणि मरण ही सख्खी भावांडे आहेत. किंवहना गुलामगिरी ही मरणाहूनही मरण आहे (कारण)–

परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला ॥
सजिवपणी घडते सारे। मरण भोग त्याला ॥५॥
असुनि खास मालक घरचा। म्हणति चोर त्याला ॥६॥
सौख्य भोग इतरा सारे। कष्ट मात्र त्याला ॥७॥
मातृभूमी त्याची त्याला। होत वंदिशाला ॥८॥ (पृ. २४)

आणि एकदा पारतंत्र्य आले की पुनः स्वतंत्र होण्याचे प्रयत्ने करण्याची आशा व्यर्थच. कारण सवयीने आणि नेत्यांच्या प्रयत्नाने गुलामगिरीतच आनंद मानण्याचे नेभळेपण लोकात उत्पन्न होते.

पण तिच्या ह्या विचाराचा कंदपावर परिणाम होताना दिसत नाही तेव्हा ही तेजस्विनी त्याला ऐकविते की, “लोकांच्या संमतीवाचून लोकांच्या इच्छेविरुद्ध” कंदपला मार्तंगापुढे शरणागती पत्करून राज्यदान करता येणार नाही आणि रांजा तसे हटूने करू पाहील तर लोक त्याला गादीवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत.

दुर्बळ कंदर्प प्राणांच्या भीतीने आणि मंत्र्यांनी टाकलेल्या सापळचात पूर्ण सापडल्यामुळे तेजस्विनीचे विचार प्रटूनही पुनः तहनाम्यावर सही करायला घजतोच.

ह्या वैचारिक संघर्षाच्या दोलायमान परिस्थितीत सामाजिकांची उत्कंठ शीगेला पोहोचते. पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य यात आता कुणाची निवड होणार? कंदर्प पारतंत्र्याचा तहनामा स्वीकारणार काय? आणि त्याने तो स्वीकारलाच तर देशाचे काय होणार? कुणीच नाही का असा तेजस्वी मृत्युंजय देशभक्त की जो पारतंत्र्याविरुद्ध, अन्यायाविरुद्ध, प्रबल पाशवी शक्तीविरुद्ध रणणिंग फुंकेल? अशी सापेक्ष हुरहूर सामाजिकांच्या चित्ताला वेचैन करीत असताच दादांची मानसकन्या तेजस्विनी आपल्या भावी पतीला त्याच्या दुवळ्या विचारापासून त्याला परावृत्त करण्यासाठी, तडफदारपणे प्रणयमुद्रा असलेली ती कंदपने बोटात घातलेली अंगठी काढून त्याच्या अंगावर परत फेकते. आणि सांगते—

“स्वातंत्र्यद्वाही देशधातव्याच्या पापी प्रणयाचे हे अमंगल चिन्ह निर्लज्जपणाने आपल्या करांगलीवर मिरविण्याला ही तेजस्विनी अतःपर तयार नाही.” (पृ. २८)

एवढेच नव्हे तर आणखी एक पाऊल पुढे टाकून निर्वाणीचे सांगते की,

“राजा आणि प्रजा हे नातेही यापुढे राहिले नाही. आपण त्या (तहनाम्याच्या) कागदावर आपल्या हस्ताक्षराची मुद्रा केलीत की आपल्या व माझ्या वैराला प्रारंभ झाला म्हणून समजा.” (पृ. ३१)

पण त्यालाही कंदर्प वधत नाही, उल्ट त्या तहनाम्यावर स्वाक्षरी करतो तेव्हा तेजस्विनी संतापून आवेशाने जाहीर करते...

“...लक्षात ठेव, या तेजस्विनीच्या देहातील रक्ताचा अखेरचा थेंव जमिनीवर पडेपर्यंत महाराज प्रतापादित्यांच्या या पुण्यमातृभूमीच्या पायात परदास्याच्या शृंखला कदापि कदापि पडणार नाहीत.”

आणि ह्या तिच्या त्रिवार उच्चारलेल्या स्वाभिमानी, तडफदार प्रतिज्ञेमुळे आणि पुकारलेल्या युद्धाच्या रणदुंदुभीमुळे अपेक्षापूर्तीपायी आनंदलेला प्रेक्षागृहातील सामाजिक, उत्स्फूर्त टाळी देऊन थिएटर दणाणून सोडत असल्यास नवल नाही. दादांचे नाटककार म्हणून यश सामावले आहे ते ह्या (क्लायमॅक्सेस) एकेक प्रसंग कळसाला पोहोचविण्याच्या कौशल्यातही.

तरीपण दादांच्या ह्या नाटकात त्यांच्या पहिल्या नाटकाप्रमाणे सतत घडणाऱ्या प्रसंगांनी आणि घटनांनी गुफक्लेले अनेककोटी कथानक नाही. इथे कंदपच्या दोलायमान मनोवस्थांचे मनोहारी चित्रण आहे. तो मुळात सदाचारी व सत्प्रवृत्त. पण कमकुवत मन, दुवळी विचारसरणी आणि स्वार्थी, हल्कट, क्षुद्र सहकारी ह्यांच्यामुळे कंदपच्ये नैतिक अधःपतन झालेले दादांनी दाखविले आहे. मुळात प्रेमळ, पण जीवनातल्या तेजस्वी जोडीदाराचे प्रेमही तो टिकवू शकत नाही; जीवन मुखी करू शकत न नाही. जीवनात सदुपयोगी सल्ला अणि साथ मिळाली नाही तर माणसाचा चांगूलपणा मातीमोल ठरतो. कमकुवत मनाचे भ्याड प्रदर्शन आणि क्षुद्र सहकार्यांपुढे लांगूलचालन करण्याची पाळी एका दिशिवजयी सम्राटाच्या कुळात जन्मलेल्या पूत पुत्राच्या नशिवी यावी ही एक शोकांतिकाच होय.

कंदंबाधिपती कंदपच्या कमकुवत मनाची केविलवाणी कंपने दादांनी कुशलतेने चितारलेली आहेत. मातंगेश्वराने कंदंबावर स्वारी करण्याचे जाहीर केले, त्याला पर्याय म्हणून तह करून शरणागती स्वीकारावी व कंदंबराजय मातंगेश्वराच्या स्वाधीन करावे असा निर्वाणीचा आदेश त्याने पाठविलेला आहे. राज्य गमावणे अन्यथा युद्धाला सज्ज होणे, ह्यावैकी काय स्वीकारायचे? त्याचे हल्कट मंत्री, निवृद्ध सेनापती, लोचट दरबारी आणि आपल्या छचोर चाळचांनी प्रेम-पाशात बद्ध करू पाहणारी एक विलासी अमर्याद युवती ह्यांच्या डडपणापायी कंदपंच विलासात दंग होऊन युद्ध न करता, तह करून आपल्या राज्यावर पाणी सोडायला तयार होतो!

पण त्याची तडफदार, तेजस्वी वागदत्त वधू, स्वातंत्र्यप्रिय आणि पौरुषधारी तरुण 'तेजस्विनी' स्वातंत्र्याची महती आणि गुलामगिरीचे रांगवी दुष्परिणाम आपल्या भावी पतीपुढे तडफदार शब्दात स्पष्ट करून सांगते आणि तह करायला तयार झालेला कंदपंच बदलतो, तो म्हणतो, "काळ रात्री तेजस्विनीचे विलास-मंदिरातील शब्द कानी पडल्यापासून माझी बुद्धी अगदी वावचळल्यासारखी झाली आहे. आणि मातंगेश्वराशी तह करण्यात आपण मोठी चूक करीत आहेत अशी मनाला सारखी टोचणी लागून राहिली आहे काय करावे? काही उपाय सुचत नाही!" (पृ १९ व २०)

गुलामगिरीपेक्षा मृत्यु वरा, पारतंच्य म्हणजे रौरवे नके, हो तह कौरणे
म्हणजे आपला अधःपातच ! हे सगळे त्याला कळते आणि तरी युद्धातील मृत्युची
कल्पना, सहकाऱ्यांचे सतत भिवविणे आणि जगलो तर पुन्हा राज्य परत घेऊ,
मातंगेष्वरही राज्यलोभी नाही वर्गेरे खुल्चट आशांना वळी पडणे—ह्या पायी तो
तहनाम्यावर सही करायला तयार होतो. वामदत्त वधू, वाग्वाणांनी त्याला विद्व
करते, त्याने दिलेली प्रणयभेट, अंगठी त्याच्या अंगावर परत फेकते, तू यापुढे
माझा पती नाहीस, नव्हे तुला मी माझा राजाही मानीत नाही, उलट आता तू
माझा शत्रू ज्ञालास असे निर्वाणीचे सांगते—तरी कंदपर्विर त्याचा परिणाम होत
नाही उलट तिने केलेली निर्भर्त्संना सहन न होऊन तो तिच्याही विरोधात जातो
आणि तहनाम्यावर सही करतो.

ह्यामुळे तेजस्विनी चिडते. ती युद्धाची घोषणा करते आणि त्यासाठी
लोकांचे सैन्य उभे करण्याच्या उद्योगाला लागते. अर्थातच राजवाडा सोडल्या-
शिवाय हे करता कसे येणार ? म्हणून ती राजवाड्यातून वाहेर पडते आणि
कदंबाच्या पराक्रमी पूर्वजांच्या प्रतापादित्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांचे
आशीर्वाद पाठीशी असावेत म्हणून समाधी असलेल्या वागेत जाते. तिथे कंदपं
येतो. तो तिला राजवाडा सोडून जाऊ नकोस हे सांगयला येतो. त्याच्या मनातले
तिच्यावदलचे प्रेम त्याला हे करायला लावते. पण तेजस्विनी त्याचं एकत नाही.
स्वातंत्र्यसंग्राम होणार आणि यापुढे मी सतत राजवाडा सोडून रणांगणावरच
वास्तव्य करणार हे ती निर्धाराने सांगते. तेब्बा तिला कंदपं म्हणतो, “तू
स्वातंत्र्याच्या वेडाने पिसाळलेली शुद्ध पागल वायको आहेस.” (पृ.४६) त्यावर
तेजस्विनी सांगते की, “जगात पागल कोण नाही ? हे जग म्हणजे एक जंगी
पागलखानाच आहे—

जंगी हा खास वेडचांचा पसारा माजला सारा ।

गमे या भ्रान्त संसारी । श्रुवाचा ‘वेड’ हा तारा ॥ घृ ॥

कुणाला वेड कनकाचे । कुणाला कामिनी जाचे ।

भ्रमाने राजसत्तेच्या । कुणाचे चित्त ते नाचे ॥ १ ॥

कुणाला देव वहकावी । कुणाला देश चळ लावी ।

कुणाची नजर धर्माच्या । निशेन धुंदली भारी ।

अशा या विविध रंगाच्या । पिश्याच्या लहरवहरीनी

दुरंगी दीन दुनियेची । जवानी रंगली सारी ॥ २ ॥

स्वातंत्र्यासारखा श्रेष्ठ पुरुषार्थ तर असल्या वेडावाचून सिद्ध होणे केवळ
अशक्यच.” आणि या पाठोपाठ ती कंदपर्ला खूप हिणविते. त्याच्या पित्याच्या,
“पराक्रमी प्रतापादित्याच्या ह्या समाधीपुढे, स्वातंत्र्यदेवीच्या ह्या क्रीडांगणामध्ये,

क्षात्रवृत्तीच्या ह्या प्रत्यक्ष उगमस्थानामध्ये, आपत्याला स्वातंत्र्याचे दिव्य स्फुरण चढायला पाहिजे, आपले अंतःकरण वीररसाच्या उन्मादाने बेहोषपणे नाचू लागले पाहिजे. परंतु दुर्देव या देशाचे की असल्या लोकोत्तर स्वातंत्र्यवीराच्या पोटी जन्माला आलेल्या तुम्हाला पारतंत्र्याचे पोवाडे गायला शरम वाटत. नाही” त्या अद्वितीय स्वातंत्र्यभवताच्या पोटी आपल्यासारखा कुलांगार कैसा पैदा झाला हाचे ती सखेद तुच्छतेने आशर्चर्य व्यक्त करते आणि त्याला घायाळ करणारा शेवटला तीक्ष्ण वाख्याण फेकते की, “आपण आपल्या रक्ताचे सिचन करून वाढीस लावलेला स्वातंत्र्याचा दिव्य कल्पवृक्ष आपल्याच पोटी जन्म घेणारा कुलकलंक दिवटा समूळ छेदून पाडणार आहे असे जर आपल्या जन्मकाळी महाराजांना कळले असते तर आपल्या वालमुखातून पहिला रोदनस्वर निघण्या पूर्वीच त्यांनी आपल्या नरडीडा नख देऊन आपल्या स्वतःच्या हाताने आपला कुलक्षय करून घेतला असता व आपल्या प्रियमातृभूमीवर ओढवणारी ही दुर्धर भावी आपत्ती तेव्हाच निःसंशय टाळली असती. कंदर्प महाराज, व्यर्थ तुम्ही आपल्या दिव्य मातापितरांच्या कुशीत जन्माला आलात व आपल्या वरोवर आपल्या पूर्वीच्या आणि पुढच्या वेचाळीस पिढवांना नरकाचा रस्ता खुला करून दिलात. यापेक्षा भिकारडच्या आईवापांच्या पोटी जन्माला येऊन कुठेतरी उकिरडचावर कुच्यामांजराप्रमाणे लोळत पडला असता तर आज या कंदंव राजकुलाचे राजसिंहासनाचे-राजमुकुटाचे असे घिडवडे तरी जगात झाले नसते.” (पृ. ४८)

तेजस्विनीच्या ह्या वाख्याणताडनाने कंदपाला आपल्या नामर्दपणाची, नालायकीची, नादानतेची भयाण जाणीव होते आणि तो तेजस्विनीपुढे आपली मान वाकवितो आणि म्हणतो, “हे मस्तक तरवारीच्या एका घावासरणी धडापासून वेगळे कर. मला आणि आपल्या राष्ट्राला या गुलामगिरीच्या लांछनापासून मुक्त कर.”

तेजस्विनीपुढे वाकलेला आणि गुलामगिरीपेक्षा युद्धाला सिद्ध न होणाऱ्य आपल्या दुबळचा मनोवृत्तीला आणि केवळ पृथ्वीला भार होणाऱ्या कमकुवत शरीरयष्टीला तरवारीच्या घावाने संपविष्ण्याची याचना करणारा कंदर्प सामाजिकांना एकदम भारून टाकतो. कंदपर्ति झालेला नाटचपूर्ण बदल सामाजिकांना सुखवून जातो.

कंदर्प अशा मृत्यूला तयार झाला तरी तहनामा घुडकावून मातंगेश्वराशी युद्ध करायला मात्र भितोच ! तेव्हा पुनः एक छोटासाच उत्कट नाट्यप्रसंग दादांनी. रंगविला आहे. कंदपर्च्या ह्या भ्याडपणाला तेजस्विनी ‘षंड’ म्हणून निंदिते आणि तुळ्यासारख्या नादानाच्या रक्ताने माझी तरवार मला विटाळायची नाही म्हणून तिथून झटक्याने निघून जाऊ लागते. तोच कंदर्प तिचा हात धून तिला

अडवितो. काकुळतीने विनवितो— “तेजस्विनी आपल्या प्रेमाचा असा शेवटे व्हावा ना ?” पण तेजस्विनीवर कंदपच्या त्या केविलवाण्या काकुळतीचा किंचितही परिणाम होत नाही. ती आवेशाने हात सोडवून घेते आणि स्पष्ट सांगते की, “जार देवाने आपल्यासारख्या कळीबांच्या हातात देण्यासाठी हा तेजस्विनीची हात निमणी केलेला नाही !”

तेजस्विनीने केलेल्या ह्या धिक्काराचा कंदपच्या मनावर वराच परिणाम होतो. त्याला पश्चात्ताप होतो. स्वतःचा सर्वस्वनाश करून घेतला ह्याबद्दल तो दुःख करतो, त्याचे कमकुवत मन पुनः दोलायमात होते. दादांनी ही मनाची दोलिते कंदपच्या स्वगतात छान रंगविलेली आहेत.

कंदर्प : माझ्या अंतःकरणातील स्वातंत्र्यप्रेम अजून जळून खाक झालेले नाही आणि माझ्या विक्रमशाली पित्याचे माझ्या अंगात खेळणारे रक्तही अजून गोठून आठून गेलेले नाही, मग माझ्या देशाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी रणांगण गाजविण्याला मला हरकत काय ? तेजस्विनीच्या पाठोपाठ स्वातंत्र्याच्या रणांगणाकडे मी एकदम धाव का घेऊ नये ? मना-चल, हिंमत धर आणि तेजस्विनीच्या मागून जाण्यास हो. तयार(जाऊ लागतो पण पुन्हा थांवून)पण तेजस्विनीच्या मागून मी गेलो तर सौदामिनी काय म्हणेल ? छे ! या सौदामिनीने तर माझा अगदी सारखा पिच्छा पुरविला आहे. पण ते काही नाही. तेजस्विनीच्या प्रेमास पात्र व्हायचे तर सौदामिनीचा त्याग केलाच पाहिजे—पण तिचा त्याग मी करणार तरी कसा ? तिने तर माझे जीवित अंतर्भूत व्यापून टाकले आहे. पण छे ! मनाचा निर्धारिच केला तर त्यात काहीच कठीण नाही. (विचार करून) होय—निर्धार केलाच पाहिजे. या समाधिस्थ थोर स्वातंत्र्यवीराच्या पोटी जन्मास येऊन हे रणभीरूपणाचे लांछन मी आपणास कसे लावून घ्यावे ? (पुनः विचार करून) वस. झाला निश्चय कायम. या माझ्या समाधिस्थ पित्याच्या साक्षीने मी युद्धाची प्रतिज्ञा करतो. आणि आताच्या आत्ता परत राजवाड्यात जाऊन व सौदामिनीचा संवंध तोडून मातंगेश्वराचा तहनामा धुडकावून लावतो. (समाधीपुढे नम्र होऊन) हे स्वातंत्र्यवीरा, तुझा अदृश्य वरदहस्त माझ्या मस्तकावर ठेव आणि माझा निश्चय पांडुपाडण्याचे मला सामर्थ्य दे. (उठून) वस आता—

प्रलय महाकाला । भेरिनादे जागवुनी ।

चेतवितो । घोर संगरातला संहारा ॥ धृ ॥ ...

मिळविन यश; वा सेवुनि मरणा ।

स्तविन सद्गती शुभकरा ॥ ” (पृ. ५२ व ५३)

ह्या स्वगतानंतर दादांनी सूचना दिलेली आहे की, “तो त्वेषाने निघून जातो.”

पण त्यांचा हा त्वेष, स्वातंत्र्यासाठी त्याने कैलाला तर्हनामा धुळकाविष्याची प्रतिज्ञा व युद्धासाठी झडविलेली 'रणदुभी' फार काळ टिकली नाही. सौदामिनीला हे सारे कळते, तेव्हा ती अस्वस्थ होते. कंदपने युद्ध करू नये, तह करून, कंदबाचे राज्य मातंग युवराजाच्या स्वाधीन करावे, हेच तिला हवे असते. कारण ती मातंग युवराजाला किंतु झालेली असते—नव्हे मातंग युवराजाने तिला मातंग साम्राज्याची महाराणी करेन असे आश्वासन दिलेले असते. तेव्हा कंदपला आपल्या तारण्याच्या व नखरेल विलासांच्याद्वारा आपल्या नादी लावून कंदबाचे राज्य मातंगाच्या स्वाधीन करण्याचा डाव तिने टाकलेला असतो आणि तो सफळ ब्राह्मचार असतो. आता तेवढ्यात कंदपचि मत तेजस्विनीने बदलविलेले तिला कळते आणि ती साहजिकच वेचैन होते. मग ती उरात कटधार खुपसूस प्राणत्याग करण्याचे नाटक करते. जोगीण वनून देवाची सेवा करीन म्हणून उसने वैराग्य दाखविते आणि कंदप विरघळतो. पुनः तिच्या प्रेमजालात गुरफटो, लढाईचा वेत रद्द केल्याची घोषणा करून त्या सौदामिनीला, 'राणी हो', म्हणून विनवितो व तिची सत्ताही मान्य करतो! तिच्याच तंत्राने चालण्याचे (ती त्याच्या तंत्राने नव्हे हे मान्य करून) वचन देतो. एवढेच नव्हे तर सौदामिनीच्या पूर्ण कहात जातो, तिच्यापुढे क्षमायुक्त लाचारी पत्करून, तिला राणीपद बहाल करतो, तेजस्विनीला फौजेच्या सहाय्याने कैद करून सरहदीवाहेर घालविष्याचा हुक्म देतो!! आणि ह्या सर्वावर कळस म्हणजे, दवंडी पिटवितो की मातंगाधिपतीची सार्वभौम सत्ता आम्ही मान्य केली आहे. तेव्हा कंदव देश मातंग साम्राज्यात सामील होणार आहे. त्यासाठीच कंदबाचा स्वातंत्र्यध्वज खाली उत्तरवून त्याठिकाणी मातंगाधिपतीचा ध्वज कंदपच्या हस्तेच चढविष्याचा समारंभ शहराच्या प्रताप चौकात होणार आहे!

ह्या घोषणेनंतर दादांनी एक संपूर्ण प्रवेश प्रताप चौकातील स्वातंत्र्याचा ध्वज खाली उत्तरविणे आणि तिथे मातंगाधिपतीचा नव्हे गुलामगिरीचा ध्वज कंदपच्याच हस्ते चढविष्याचा प्रसंग रंगविष्यात खर्ची घातला आहे. भारताचे स्वातंत्र्य नष्ट झाले तेव्हा भारताचे स्वातंत्र्यनिशाण उत्तरवून तिथे युनिअन जॅक चढविष्याचे जे दारुण, लज्जास्पद प्रसंग घडले असतील त्याची त्वेषपूर्ण जळजळती आठवण सामाजिकांना करून द्यायचे तर दादांच्या मनात नसेल ना? ते गुलामगिरीचे निशाण वर फडकवायला 'तेजस्विनी' करारीपणे, प्राणपणाने विरोध करते. पण ती मूळभर लोकांच्या सहाय्याने प्रचंड राजसत्तेसमोर कुठवर टिकणार? वाणी आणि तरवार ती प्रखरपणे चालविते पण व्यर्थच! 'श्रीरसिंहा'सारखी सामान्य प्रजादेखील तेजस्विनीच्या ओजस्वी भाषणामुळे देशभिमानाने आणि स्वातंत्र्यप्रेमाने पेढून उठते पण नादान राजा आणि त्यांचे

संहकारी मात्र मुर्दाडासारखे केवळ भयांकित होऊन, सौदामिनीसारख्या स्वार्थांक पटी आणि उच्छृंखल बाईच्या मतानुसार वागून अपमानास्पद असे स्वातंत्र्याचे धवजावतरण व पारतंत्र्याचे धवजारोहण स्वहस्ते घडवून आणतात !

तेजस्विनीला तिच्या डोळेचादेखत हे लाजिरवाणे असह्य दृश्य अंतःकरण जळत असता अगतिकपणे वंदी होऊन पहावे लागते. देशभिमान आणि स्वातंत्र्य-प्रेम जागविणाऱ्या ह्या ज्वलंत दृश्याने यिएटरातील सामाजिकांची अंतःकरणे कशी धडधडत असतील, चिडून, तडफडत असतील; ज्वास रोखून अंतर्मुख होत असतील. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी खडवडून जागे व्हायला पाहिजे ही जाणीव प्रत्येकाच्या उरात त्याक्षणी उसळून येत असली पाहिजे. देशभक्त दादांचे नाटककार म्हणून देव यश आहे.

“अंतरीच्या नाना कळा” ह्या पुस्तकातील ह्या प्रवेशासंबंधीचा अभिप्राय ही असाच आहे की, “इकडे दुसऱ्या अंकाला सुखावत झाली. दीनानाथ-रावांच्या ‘जगी हा खास वेडचांचा’ या पदाला दोन वन्समोअर पडले आणि त्या अंकातील शेवटच्या निशाणाच्या प्रवेशाने तर सगळे प्रेक्षक अगदी वेहोण होऊन गेले.” (पृ. २५०)

तत्कालीन ब्रिटिशांची कपट, कूट राजनीती, मिट्रास वाणी पण कसाबकरणी, छचीपणे रंगविण्यासाठी दादांनी आता मातंग युवराज रंगभूमीवर आणला आहे. मातंग युवराजाच्या कपटी वोलण्याने आणि वागण्याने निर्माण होणारे नाट्यपूर्ण प्रसंग सामाजिकांना एक वेगळाच रसास्वाद अनुभवतात. विपक्षांच्या नेतृत्वात परस्पर मत्सर व द्वेष निर्माण करून तो दुमंग ठेवायचा आणि आपण गोड गोड वोलत असतानाच एकेकाच्या मानेवरून अलगद सुरी फिरवायची ही तत्कालीन राज्यकर्त्यांची कूटनीती सतत आठवेल असे प्रसंग सामाजिकांपुढे उभे होतात.

मातंग युवराज, सौदामिनीदेखत तेजस्विनीची सुती करतो की ती सुंदर आहे, सद्गुणी आहे, कैदी असली तरी तिची योग्यता त्याच्या वरोवरीची आहे. आणि असे बोलून तो सौदामिनीचा मत्सर आणि राग बुद्ध्या जागृत करतो. त्याची गोड वोलण्याची आणि औदार्य दाखविण्याची परिसीमा सौदामिनीला असह्य होते. त्याच्याच विरुद्ध वंड करण्याऱ्या तेजस्विनीला तो सद्गुणी म्हणतो, “स्वातंत्र्यासाठी वंड करण्याची प्रेरणा सद्गुणी व मुश्शील अंतःकरणावाचून इतरत्र होऊच शकत नाही.” (पृ. ७९) तेजस्विनीला शृंखला घालून आणतात त्याचे त्याला दुख होते. तो रागावतो आणि तिच्या शृंखला काढून तिला बसायला आसन देतो! युवराज मैत्रीचा हात पुढे करतो. तेव्हा तेजस्विनी त्याला तिच्या देशाच्या मानेभोवती गुलामगिरीचा पाश आवळणारा ‘मांग’ म्हणून

शिंवी हासडते तरीत्याची शांती ढळत नाही. तो संतापत नाही. उलट म्हणतो कौ, “वाहवा ! ही नावाप्रमाणे खरोखरच तेजस्विनी आहे. अशी स्त्री जर मातंगात जन्माला येती तर मातंगाने तिला आपल्या शिरावर धारण केले असते.” (पृ. २९) ह्यामुळे मत्सरी सौदामिनी चिडते. पण त्यांचे शांतीचे हे सगळे नाटक आहे. कपटाने घेशात घातलेले राज्य पचवायला ते करणे आवश्यक आहे हे तेजस्विनी मात्र जाणते.

मत्सराने पेटलेली आणि मातंग युवराजाने, वुद्ध्या कुत्सित बोलून अपमानित केलेली सौदामिनी, कंदपर्ला युवराजाविरुद्ध उलटविष्णाच्या उद्योगाला लागते. नव्हे वेडेवाकडे पत्र युवराजाला लिहायला कंदपर्ला प्रवृत्त करते. कंदप तसे पत्र पत्र लिहितो आणि मग सामाजिकांच्या लक्षात येते की हा डाव युवराजाने कणाकरिता टाकला ? पहा-

शृंगाल : (पत्र वाचून) वा: छान डाव रंगात आला. आता तो खात्रीने भडकारा, काही तरी घोटाळा करणार, आणि तह मोडण्याचे निमित्त करून कदंब देश विनबोभाट आपल्याला आपल्या घशाखाली घालता येणार.

युवराज : आलाच पाहिजे; तेवढ्यासाठीच तर हा सौदामिनीला चिडविष्णाचा सारा व्यूह आम्हाला रचावा लागला. (पृ. १७)

सौदामिनीला मातंग युवराज छिनाल, रांड म्हणून संबोधितो आणि तिला कसची महाराणी करणार मग ? (पृ. ९८) त्याला कदंब राज्य पुनः परत करायचे नाही. पण पुरुषार्थी गाजवायचा म्हणून तेजस्विनीला मात्र जिकायचे आहे. तो युवराज कंदपर्दींना मेंढरांचा कळप म्हणून हिणवितो. त्याला खरी शूर मर्दनी ‘तेजस्विनी’ आपल्या जाळचात पकडायची आहे आणि तशी न सापडली तर फासावर लटकवायची आहे. कारण फंदफितुरीने गुलाम बनविलेले राज्य हातून जाण्याचा खरा घोका असतो तो देशभक्त, त्यागी व चतुर साहसी वीराकडूनच हे तो जाणत असतो.

सौदामिनी चिडली. तिने कंदपर्ला युवराजाविरुद्ध भडकाविले. आता युवराज कदंबांचे घेशात घातलेले राज्य परत करण्याच्या तहाच्या अटीला बांधलेला नाही.

कंदपर्च्या मनाच्या मूळ सत्प्रवृत्त आणि स्वातंत्र्यप्रिय जडणघडणीचा उद्रेक दादांनी समर्थपणे दृश्यरूपात रंगविला आहे. कदंब राजसभा भरलेली आहे. प्रतापादित्याच्या सिंहासनावर बसायला कंदप कचरतो आहे. आपल्या नादान-पणाची, गुलामगिरी स्वहस्ते स्वीकारण्याच्या लाजिरवाण्या कृत्याची त्याला बेहद शरम वाटते व आपण ह्या सिंहासनावर बसायला नालायक आहोत ही

जाणीव त्याला जाळते. त्याच्या मनाचा निर्धार होतो की प्रतापादित्याच्या कुळाला आपण बटू लावू नये. गुलामगिरीचे हे जोखड, युद्ध करून वाजूला सारले पाहिजे. मातंगेश्वराला कदंबाचे राज्यदान करायचे नाही. उलट युद्धाला सज्ज व्हायचे. पण सौदामिनी उग्र रूप धारण करून आणि भ्याड, नेभळट व स्वार्थलंपट फिरुर सभासदांचे सहाय घेऊन कंदपाला जवरदस्तीने सिहासनावर वसायला लावते. युद्धाचा निर्णय थोपवून धरते. आणि तुम्हाला कैद करू, प्रसंगी तुमचे प्राणही घेऊ अशा धमक्या देऊन कंदपाला युवराजाचे स्वागत करायला पुढे करते. हे सगळे दृश्य अत्यंत नाट्यपूर्ण आणि क्षणोक्षणी उत्कंठा वाढविणारे ठरते. आता काय होणार ? कंदर्प काय करणार ?

मातंग युवराजाला, कंदर्प सुतासारखा सरळ येऊन स्वागत करतो व राज्यदानाला तयार होतो हे मानवत नाही कारण असे झाले तर तहानुसार कदंब राज्य पुनः परत करावे लागेल कदाचित ! म्हणून तो कंदपाला सतत हिणवितो. प्रतापादित्यासमोर, ह्याच सिहासनासमोर पूर्वी त्याच्या वडिलांसमवेत मातंग युवराजाला शरण यावे लागले होते. तेव्हा प्रतापादित्य आणि त्याच्यासोबत हा छोटा कंदर्प त्याच्या वडिलांना व त्याला हासला होता. ह्या प्रसंगाची स्मृती देऊन आज मी त्याचा वचणा काढलाय हे कूर समाधान तो मोठ्या गोरवाने व कंदपाला पदोपदी वागवाणीनी अपमानित करीत आणि अधिकाधिक संतप्त करीत व्यक्त करतो.

चढत्या भाजणीने, अपमानित, लज्जित, व्यथित आणि संतप्त झालेला अगतिक कंदर्प दादांनी दृश्य स्वरूपात अत्यंत नाट्यपूर्ण रीतीने रंगविलेला आहे. कंदपाचि क्षणोक्षणी बदलणारे भाव दर्शविणारे अभिनयानुकूल स्वगते व संवाद कुशल नाटककार म्हणून दादांना सहज पावती देतील.

डिवचलेला कंदर्प, मुळात स्वाभिमानी आणि स्वातंत्र्यप्रेमी असलेला कंदर्प सारी राज्यसभा मेंडरासारखी खाली मान घालून वसलेली आणि अगतिकासारखी कदंब राज्याचे दान मातंग युवराजाला तात्काळ करायला आनुर झालेली पाहून संतप्त झालेला कंदर्प, आपले सिहासन सोडतो, आपला राजमुकुट मातंगाधिपतीच्या चरणी ठेवतो पण व्यक्तिगत स्वातंत्र्याचा बळी मात्र देत नाही. मातंग युवराजाचे दास्य पत्करीत नाही. मातंग युवराजाच्या चरणी आपली निष्ठा अर्पण करीत नाही. उलट त्याच्या तोंडावर खडसून सांगतो, “हे उन्मत्त युवराजा, एक-ऐक-मी काय सांगतो ते नीट लक्षपूर्वक एक. तुझ्या पायाशी मातंग राजनिष्ठेची शपथ करण्यास तर हा कंदर्प तयार नाहीच नाही; पण एवढेच नव्हे तर एक दिवस या सिहासनावरून तुला ओढून काढून-वोकडाप्रमाणे बुकलून बुकलून तुझा प्राण घेऊन हे सिहासन मातंगांच्या गुलामगिरीतून सोडविल्या-

बाचूतही मी रहाणार नाही हे तू खूप समजून ऐस. ” (पृ. ११४) आणि कंदपर्णी भरलेल्या ह्या तंबीमुळे चिडलेला युवराज कंदपर्णीला कैद करा म्हणून लगेच फर्मावितो तर कंदर्प आपली तरवार उपसून गर्जतो, “ या, कोण मला कैद करायला येणार ते या. हा पहा मी तुम्हा सर्वासमक्ष राजसभेतून बाहेर पडतो. ज्याची हिंमत असेल त्याने माझा रस्ता अडवाचा आणि आपल्या पराक्रमाची परीक्षा पहावी.” (पृ. ११५)

त्याचे हे उग्र रूप पाहून कुणीही त्याला अडवीत नाही आणि तो सरल निघून जातो. तेजस्विनीच्या सहवासामुळे कंदपर्णी द्यालेला हा बदल क्रदाचित कुणाला तेवढासा सुसंगत वाटत नसेल तरी नाटकातील मातंगाधिपतीप्रमाणेच (पृ. १२७ पहा) प्रेक्षकांना सुखविणारा आहे. दादांच्या जीवननिष्ठेला न्याय देणारा आहे.

कै. नाना अभ्यंकरांनी ह्या प्रवेशाचा प्रयोग कसा व्हायचा ते सांगितले आहे. “ तिसंन्या अंकाचा शेवटचा प्रवेश तर चितामणराव (मातंग युवराज) आणि परशुराम सामंत (कंदर्प) यांनी असा रंगविला की अंकाचा पडदा पडल्या. वर किती तरी वेळ प्रेक्षकांच्या ठाळ्या चालू राहिल्या होत्या.

तिसरा अंक पडल्यावरोबर काकासाहेब खाडिलकर, अच्युतराव कोलहटकर वगैरे निमंत्रित पाहुण्यांना घेऊन दादा आत आले. च्हांग घेताना काकासाहेब चितामणरावांना म्हणाले, ‘ प्रयोग छान होतो आहे. हे नाटक तुमच्या कंपनीला नव्हकी हात देईल.’ ” (पृ. २५१ ‘ अंतरीच्या नाना कळा ’)

नंतर दादांनी एक न्यायालयाचे दृश्य रंगविलेले आहे. मातंग युवराजाने रचलेले हेही एक नाटकच आहे. न्यायाध्यक्ष आणि न्यायसभेतील सभासद पैशाची लाच आणि फासाची धमकी देऊन आधीच फितुर करून घेतलेले आहेत. न्यायाचा देखावा नीट रंगवून कंदवाच्या एका श्रेष्ठ नेत्याला, ‘ तेजस्विनीला ’ राजद्रोहाच्या आरोपावरून देहान्त शासन द्यायचे ते आधीच निश्चित झालेले आहे. कंदवाच्या जनतेला मात्र मातंग युवराज न्यायी आहे आणि तेजस्विनीला झाली ती शिक्षा न्याय आहे असे वाटावे एवढाच हा प्रयत्न आहे.

न्यायालयाचे हे दृश्य असे रंगविले आहे की त्यातल्या तेजस्विनीच्या तडफदार व तर्कसंगत भाषणाचे काही नमुने ऐकले की तत्कालीन एखाद्या मोठ्या पुढाऱ्यावर त्रिटिशांनी देशद्रोहाचे खटले भरून जे न्यायप्रियतेचे नाटक वठविले आणि त्याक्षणी त्या ‘ लोकमान्य ’ पुढाऱ्याने जी वाणेदार उत्तरे दिली त्याची याद यावी.

न्यायालयाचा देखावा हे मातंग युवराजाने रचिलेले नाटक असले तरी त्याचा शेवट मात्र फारच अनपेक्षित होतो. कंदवाचे न्यायाध्यक्ष आणि न्याया-

लयातील सभासद विशिष्ट प्रकारचाच न्याय देऊ हे आधी मान्य करूनही ऐन न्यायदानाचे वेळी, तेजस्विनी निरपराध आहे, निर्दोष आहे असा निकाल देऊन तिला मुक्त करण्यांचा आदेश देतात. इथे सगळेच संश्लेषण व चकित अवस्थेत गोंधळून जातात. कदाचित सामाजिकांनाही हा अनपेक्षित निकाल एकदम पचविता येणार नाही पण तो हवाहवासा निश्चितच आहे. देशभक्तांना, प्रामाणिकांना, सत्वशीलांना, साहसी शूरबीरांना वास्तवात कदाचित न्याय मिळणार नसला तरी साहित्यात तो मिळायला नको का? दादांना असा काव्यन्याय स्वप्निल असला तरी हवासा वाटणारा, अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच कंदपर्शी व कदंब देशांशी केवळ स्वार्थपायी बेईमान होणाऱ्या सौदामिनीलाही दादांनी मातंग युवराजाद्वारा राजद्रोहाच्या आरोपाखाली काशीची सजा देवविली आहे.

कदंबाचे मुख्य सेनापती आणि कदंब सैन्य बंड करते. कदंबाच्या स्वातंत्र्य-रक्षणासाठी युद्ध सज्ज होते. ते कंदपर्शी मुक्तता करते. पण युद्धात मातंगांचा विजय होण्याची चिन्हे दिसू लागतात. तेजस्विनीला पकडून तोफेच्या तोंडी उभे केले जाते. पण युद्धातील विजयाचे पारडे एकदम फिरते. मातंगांचा पराभव होतो. जंगली लोकांचे अमाप सैन्य कदंबाच्या मदतीला धावून येते. त्यांचा नायक म्हणून वेषांतरित कंदपं तिथे येतो. ‘तेजस्विनी’ला “तोफेने उडवीन अन्यथा शरण ये”, असा मातंग युवराज त्या सैन्यनायकाला दम भरतो. आणि तो नायक मग शरण आल्याचे नाटक वटवितो. मातंग युवराजाला त्याची तरवार त्याचे चरणी वाहण्याच्या निमित्ताने तरवार घेऊन पुढे सरसावतो आणि लगेच नाटच्युर्ण रीतीने युवराजाला खाली पाडून त्याच्या छातीत तरवार खुपसू लागतो. हा नायक म्हणजे ‘कंदपं’ आहे हे कळताच युवराज त्याही स्थितीत एकदम उठून कंवरेच्या जंवियाने कंदपर्शी छातीत वार करतो आणि दोघेही मरतात.

ह्यातल्या मुख्य घटना, अनपेक्षित आणि क्वचित तर्कविसंगत वाटल्या तरी चित्तथरारक आणि पुनर्श्च दादांचा आवडत्या काव्यन्याय देणाऱ्या आणि सामान्य सामाजिकांना सुखविणाऱ्या आहेत.

दादांच्या आवडत्या देशभक्तीभावाला उठाव देणाऱ्या वीररसावरोबर ह्या नाटकात दादांनी हास्यरसाचाही मुक्त वापर केलेला आहे. राजकारणातील ढोंगी व्यक्तींचे बुरखे फाडणे हा दादांचा त्यांत उद्देश आहे. केवळ स्वार्थपिलीकडे इतर कशाशीही सोयरसुतक नसलेली, वारा वाहील तिकडे पाठ किरविणारी, खोटारडी, भ्याड व केवळ वाचिशूर अशी मङ्डळी दादांनी राजकारणात खूप अनुभवली असावीत. सरकारशी मिळते जुळते संधान राखून, लांगूलचालन करून दरवारात मान मिळविणाऱ्या तत्कालीन रावसाहेब व रावबहादुरांची आठवण

सहंज व्हावी असा दादांचा मानस दिसतो. कै. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनाही आमच्या देशाची ही स्थिती आवडली नव्हतीच. त्यांनीही अशा मंडळींची दखल घेतलेली आहे. “ खाविदचरणारविदी मिळीदायमान होणारी ही सारी मिधी मंडळी ” अशी काव्यमय शिकी शास्त्रीवृवांनी ह्या वर्गाला दिलेली आहेच.

‘शिशुपाल’ व ‘पशुपाल’ ही जोडणोळी त्याकाळी दादांनी निर्माण केली आहे. त्याचवरोवर त्रिटिशांचे अंधानुकरण करून स्वनामधन्य होणारी आणि शिस्तीच्या नावाखाली मूर्खसारखी वागणारी नोकरशाहीही दादांनी अनुभवली होतीच. त्या नोकरशाहीचा प्रतिनिधी म्हणून दादांनी ‘हालाहल’ हे पात्र ह्या नाटकात घातलेले दिसते.

संस्कृत साहित्यशास्त्रानुसार कुठल्याही रसाचा किंवा भावाचा आभास किंवा अनुकार (नक्कल) हा हास्यनिर्मिती करतो. नक्कली भाव किंवा रस म्हणजे हास्य. अभिनवगुप्त सांगतो की अनौचित्य प्रवर्तित रस किंवा भाव हास्यनिर्मिती करतो. ह्या अनौचित्यामुळे निर्माण झालेले रस आणि भाव म्हणजे रसाभास किंवा भावाभास होत. कुठल्याही भावाचा आव आणणे किंवा नक्कली भाव दर्शविणे हास्यनिर्मितीला कारण ठरते. अनौचित्य-प्रकृतिकृतत्व म्हणजेच विकृतिकृतत्व हास्याचा आधार होय, असे भोज आपल्या ‘शृंगार-प्रकाशा’ त सांगतो. (प. ५२९) म्हणूनच आपली मूळ तशी नसलेली प्रकृती, आपली मूळ तशी नसलेली वृत्ती नव्हे मूळ आपले म्हणून नसलेले जे जे आपले म्हणून दाखविण्याची दुवळी किंवा नक्कली चेष्टा ती हास्यनिर्मिती करते.

शिशुपाल, पशुपाल आणि हालाहल ह्या सर्वचिच बोलणे, चालणे व वागणे अनौचित्यप्रकृतिकृत आहे. ते मूळ अंगी नसलेल्या भावांचा आव आणतात. धैर्य, प्रेम, शौर्य, देशभक्ती आदी भावांची नक्कल करतात. जाणवेल, असे खोटेपण नेहमीच हास्य निर्माण करते. तसे त्यांचे खोटेपण पदोपदी जाणवते आणि प्रेक्षकात हास्यनिर्मिती करते. अनौचित्यप्रकृतीतून निर्माण झालेली विकृती, ‘वक’, ‘म्हणजेच विसंगत प्रवृत्ती प्रवर्तित करते. मग त्यांचे बोलणे-चालणे व वागणे व्यर्थ ठरते. म्हणजेच वाया जाणारे किंवा विरुद्ध जाणारे ठरते. विशेषत: शृंगार व वीररसाची किंवा प्रेम, भक्ती वर्गे भाव किंवा सत्वोपेत गुणांची नक्कल वा आभास त्वरित हास्यनिर्मिती करून जातो. पशुपाल आणि शिशुपाल आपल्या राजाच्या समर्थनपर बोलताना म्हणींचा वापर करतात तो व्यर्थ ठरतो. आणि अर्थ, व्यर्थ झाला की हास्यनिर्मिती होते. त्यांनी वापरलेल्या म्हणी विरुद्धार्थी ठरतात! म्हणूनच व्यर्थ होतात.

राजा कंदर्ष नाचरंग आणि मद्यपान यात गुंग झालेला आणि रंगेल छवे-ल्यांच्या चेष्टांनी खूप खूप सुखावलेला पण त्याचं वर्णन करतो ते ‘हैराण’

ज्ञाल्यासारख पण ती 'हैराणी' हवीहवीशी आहे. पशुपाल तिचं समर्थन करतो ते, 'असंगाशी संग आणि प्राणांशी गाठ म्हणतात ती हीच ! भोलेनाथ ! (पृ. २) 'असं' म्हणून ! तसाच हा दुसरा प्रसंग-

तेजस्विनी ही कंदपची वागदत वधू. हा नाचरंगविलासाचे वेळी त्याला तेजस्विनीची आठवण होते. तिच्याशी मी बोलणार नाही. तिचं माझं भांडण ज्ञालंय-असं सांगणारा कंदप जेव्हा तिची आठवण काढतो तेव्हा सौदामिनी त्याला हटकते आणि तेजस्विनीशी त्याचे विनसल्याची त्याला आठवणे करून देते. त्यावर कंदप म्हणतो, "प्रेमकलहांचे हे असेच चालायचे. इश्काच्या प्याला-तील वादळे क्षणभंगुरच असावयाची." (पृ. ३) पण ह्याचं समर्थन पशुपाल करतो ती संदर्भाला किरुद्ध जाणाऱ्या आशयाची म्हण वापरून तो म्हणतो, "अगदी बरोबर. तेरडयाचा रंग तीनच दिवस टिकायचा भोलेनाथ !" (पृ. ३)

प्रत्येक बोलणे संपले की पूर्ण विरामासारखा वापरायचा तो 'भोलेनाथ' हा शब्द ! ही पशुपालाची बोलण्याची पद्धतही हास्यनिर्मिती करते. कारण 'भोलेनाथ !' हा संदर्भहीन निरर्थक शब्द अनौचित्यकारक ठरतो.

'तेजस्विनी', 'कंदपचि' न एकता नाचरंग सोडून निघून जाते. आणि जाताना त्याला बजावून जाते की हे 'नाचरंग ठीक नाहीत. त्यावर सौदामिनी कंदपला म्हणते की, "तिचा खरा मस्तवालपणा अजून पुढेच आहे. उद्या लग्न ज्ञाल्यावर ती आपल्याला देवडीवरच्या कुऱ्यासारखे वागविणार नाही तर काय सांगाल ते ऐकेन."

ह्यावर पशुपाल, राजाची उघडउघड निदानालस्ती करणारी म्हण वापरतो, "पशुपाल- बरोबर वरोबर, अगदी बरोबर, महाराजांनी फक्त 'घी देखा, लेकिन बडगा नहीं देखा' भोलेनाथ !" (पृ. ९)

वरीष्ठांची अनुचित हांजी हांजी करणे, त्यांच्या होकारात हो मिळविणे ह्यापायी एरवी लायकी नसलेले शिशुपाल आणि पशुपाल सरदार होतात. त्यांनी केलेली अनुचित स्तुती किंवा स्तुतीचा आभास हास्यरस निर्मिती करतो.

सौदामिनीची तोंडुजी स्तुती ह्याचे चांगले उदाहरण ठरेल. हे दोघेही एकमेकाला साथ देत ही व्याजस्तुती करतात, आणि त्याचवेळी अनुचित, व्यर्थ अशी बडबडही करतात.

सौदा. : काय मी कंदवाची राणी ज्ञाल्ये ? मातंगाची युवराजी ज्ञाल्ये ?

शिशु. : ज्ञाल्या म्हणजे होणार.

पशु. : आणि होणार म्हणजे ज्ञाल्याच. अगदी वेशक, वेलाशक, वेधडक ज्ञाल्याच ! भोलेनाथ !

सौदा. : अहाहा ! माझा हर्ष गगनात मावेनासा झाला !

शिशु. : आणि आमचा त्रिभुवनात मावेनासा झाला.

पशु. : जिकडे तिकडे आनंदी आनंद, जिकडे तिकडे भोलेनाथ !

सौदा. : काय रे मी किंवाची राणी झाले तर लोकांना आवडेल कां ?

शिशु. : यात काय संशय ? सरकार थोर आहेत.

पशु. : चोरावर मोर आहेत !

शिशु. : सरकार दिलदार आहेत.

पशु. : कलदारात कलदार आहेत !

शिशु. : अशी राणी लाभायला सात जन्माचं पुण्य पदरी पाहिजे.

पशु. : सात काय ? सातशे जन्माचे पुण्य पदरी पाहिजे भोलेनाथ !

(पृ. ११८)

ही सगळी स्तुती खोटी हे लगेच त्यांच्याच तोंडून कळते.

पशु. : (शिशुपालास एकीकडे) शिशुपाल, तट्टाणी लागली चौखुरी उडावयाला ! आता इचे तांडव पहाण्यात मौज आहे भोलेनाथ !

शिशु. : पण इच्या या तांडवात आपल्याला लत्ताप्रसाद मिळायचा नाही ना ?

पशु. : छे रे ! इच्या तंगडया शेवटी इच्याच गळयात घालून आपण मोकळे होणार. ही वालंबाल खात्री असू दे. अरे ही शेर तर आपण सव्वाशेर आहोत भोलेनाथ ! (पृ. ११९)

आणि सरदारकी मिळविणारी ही दरवारी लोचट मंडळी स्वपक्षाशीच, सौदामिनीशीच, खरोखरच फितुरी करतात. तिच्या चुगल्या युवराजाजवळ करतात. तिचा युवराजाला तोंडघणी पाडण्याचा गुप्त कट ते आधीच युवराजाला जाऊन ठोडतात. आणि आपल्याच पक्षाच्या नेत्याला सौदामिनीला राजद्रोही ठरवायला कारणीभूत होतात. तिला फागीची शिक्षा ह्यांच्यामुळेच होते आणि त्यात हे आनंद व अभिमान बाळगतात. तत्कालीन भारताच्या परिस्थितीत अशा सरदारांचे (सर ही पदवी त्रिनिंदिश सरकार नेटिव्ह लोकांना बहाल करीत असे) बरेच पीक होते. आणि त्यांच्या फितुरीची झाल देशभक्तांना फार मोठ्या प्रमाणावर लागलेली दादा अनुभवत होते.

ही मंडळी अगदी कुकुट मर्कटांच्या लायकीची. सेनापती हालाहल त्यांना तसे संबोधितो देखील. (पृ. १५ पहा) 'चुगल्या करणे ही जिभलीची बहादरी' हे समजतात. पशुपालाच्या मते, "थोरामोठ्यांची चुगली म्हणजे केव्हाही सही होणारे शिफारसपत्र आहे समजा भोलेनाथ !" (पृ. १४)

हे दोघेही वाचिवीरू, शब्दांचे बुडवुडे उडवीत त्यांचे खेळ दाखवायला चतुर आहेत. “‘डंख मारावा दुसऱ्याने आणि शंख माझ्या नावाने !’”, “मिथ्या वोलण्यावाचून दाढी हलणार कशी ?” मालकाला आणि स्वतळाही गाढवाची थ्रेणी देणारे हांचे वाग्वैभव !

सौदा. : मेलयांनो तुमच्या घिडका अजून राजवाडा सोडून निघून गेल्याच नाहीत का ?

शिशु. : सरकारचे चरण सोडून आम्ही दुसरीकडे कोठे जाणार सरकार ?

पशु. : कुंभाराच्या गाढवांना कुंभारवाडच्याशिवाय दुसरा कुठे आश्रय मिळणार सरकार ?

हे वाचिवीर लढाईचा प्रसंग येताच मोठ्या प्रतिष्ठितपणे माधार घेतात आणि वीररसाभास निर्माण करून हास्य प्रिकवितात.

तेजस्विनी आणि प्रजा तरवारी उपसून दंगा करतात आणि सेनापतीचे न एकता, राजवाड्यात वृसतात. सेनापती लगेच ‘शिशुपाल’ आणि ‘पशुपाला’ लाही आज्ञा देतो—

हाला. : (सेनापती) चला तुम्हीही उचला पाय आणि लागा त्यांच्या पाठीस.

शिशु. : सेनापतीसाहेब ! आम्ही दरवारी शिस्तीचे संभावित लोक आहोत...आम्हाला पोरावाळासारखी धावपळ शोभत नाही.

पशु. : आणि त्यातही दुसऱ्याच्या मागे पळणे तर विलकुलच शोभत नाही. दरवारी म्हणजे पुढारी. त्याचे पळण्यात सुद्धा पाऊल पुढेच पाहिजे भोलेनाथ ! (पृ. १८)

‘हालाहल’ हेही पात्र त्याच्या लष्करी शिस्तीच्या अतिरेकी वोलण्यापायी व वागण्यापायी औचित्यभंग करते आणि प्रत्यक्षात त्या शिस्तीचा नुसत्ताच बकवा ठरून उमद्या शिपाईबाण्याचा आणलेला आव केवळ हास्यनिर्मिती करून जातो.

हाला. : ए दरवारी तटांनो, तेजस्विनी आत बीहे का ?

शिशु. : आत कोणीच नाही.

हाला. : कोणी आहे की नाही हे मी तुला विचारले नाही. तेजस्विनी आहे का हे विचारले तेव्हा त्याचा जवाब मला दे. मी लष्करी शिस्तीचा माणूस आहे. मला विचारल्या प्रश्नाचे त्याच शब्दात उत्तर पाहिजे.

पशु. : कोणीच नाही यात तेजस्विनी नाही हे आलेच भोलेनाथ !

हाला. : अरेच्या पुनः दरवारी लटपट ! लष्करी शिस्तीचा सरळ सीधा जवाब नाही.

शिशु. : सेनापतीसाहेब रागावू नका. तेजस्विनी बाईसाहेब आत नाहीत.

हाला. : मूर्खा तेजस्विनी बाईसाहेब नको आहेत मला. नुसती तेजस्विनी पाहिजे आहे. मी लष्करी शिस्तीचा माणूस आहे. हुकुमात असेल तेवढेच नाव मी घेणार ! ... तेव्हा वोल तेजस्विनी आत आहे का ?

असला मूर्खपणा शिस्तीच्या नावाखाली सेनापतीने करावा हे हास्यास्पद नाही का ? म्हणूनच युवराजही त्याला यासाठी फटकारतो—

धूब. : हां. आणखी हे तुमचे लष्करी शिस्तीचे पालुपद आमच्यापुढे वारंवार गात जाऊ नका. तुम्ही लष्करी शिस्तीचे माणूस आहात हे आम्हाला माहिती आहे. (पृ. १७)

दरवारी हुजरे लांगूलचालन करून संरदारकी मिळवितात आणि स्वतः-चीही अप्रतिष्ठा करणारी बाष्कल बडवड करीत कालापव्यय करतात हे अनौचित्य हास्यनिमिती करते हे खालील संवादावरून जाणवते.

हाला. : बापांच्या बापाची शपथ नको आहे मला. मेल्या माणसांच्या शपथा घेऊन मला फसूब पाहता ?

पशु. : पण आमचे वाप तरी कुठे जिवंत आहेत ! ...

हाला. : अरेच्या ! तर मग आता तुम्ही स्वतःच्या शपथेवर खरे काय ते सांगा...

पशु. : पण आम्ही जीवंत आहोत ही तरी सेनापती साहेबांची खाची आहे का ?

हाला. : होय. खरेच. तो सुद्धा संशयच आहे. तुमच्यासारखे मुर्दाड दरवारी हे जिवंत असून मेल्यासारखेच आहेत. पण काही हरकत नाही. मेल्या मुडव्यांच्या शपथेपेक्षा तुमच्यासारख्या जिवंत मुडव्यांची शपथ चालेल मला. घ्या आपली स्वतःची शपथ घ्या.

पशु. : (शिशु. ला) ए जित्या मुडव्या, तू घे पहिल्याने. मी तुला मागून अनुमोदन देतो, भोलेनाथ ! ” (पृ. ३९)

(पशुपालाची भूमिका दामुअण्णा मालवणकर करीत. त्यांनी प्रेक्षकांना पोट घरधरून हसविले होत असे नाना अभ्यंकरांनी लिहून ठेवले आहे.) अंतरीच्या नाना कळा. (पृ. २५१) *

‘दादांच्या ह्या नाटकाला मा. दीनानाथांसारखे संगीतरत्न कलाकार लाभले आणि त्यांनी ह्यातली ‘परवशता पाश दैवे’ आणि ‘जगी हा खास वेडधांचा पसारा’ सारखी गीते अमर केली. चितामणराव कोल्हटकर, कृष्णराव कोल्हापुरे-सारखी अतिशय कुशल, नाट्यनिपुण नटमंडळी लाभली आणि त्यांनी दादांच्या ह्या कृतीला न्याय दिला.



६. धर्मसिंहासन

आपल्या नाट्यकलाप्रसारक नाटक कंपनीचा दासळता आर्थिक डोलारा सावरण्यासाठी श्रीयुत लेलेवंधूनी दादांचे मेव्हणे श्री. वावाकाका अभ्यंकर आणि दादांचेच मित्र श्री. भावे ह्यांच्याद्वारा प्रेमल आग्रह करवून हे नाटक लिहवून घेतले. हे दादांचे छापून प्रसिद्ध झालेले दुसरे स्वतंत्र नाटक. ह्यातील पद्यांही दादांनीच रचिलेली आहेत. भावनांचा आणि विचारांचा उत्कट आविष्कार करण्यासाठी योजिलेली ही पदे अनेकदा संवादांचे आणि त्याद्वारा कथानक पुढे नेण्याचेही काम करतात. त्यामुळे इथे संगीत, नाटकाशी एकरूप झालेले जाणवते.

ह्या नाटकातील नायकाच्या सुरेन्द्रांच्या सहानुभूतीची अपेक्षा करणारी नायिका कल्पलता, त्या अपेक्षेची कारणे सांगते तो भाग संगीत आहे.

कालही बालसा । शिरी जरि वरद कर आपुला दासा ॥ धृ. ॥

सेविता या पदा । सलकही तापदा आपदा निरसुनी ॥

होत सफल शुभ-काल-लालसा ॥ १ ॥

आणि कल्पलतेच्या ह्या अपेक्षेला सुरेन्द्राने दिलेला अभयप्रद प्रतिसाददेखील संगीतत्र आहे.

न च वृथावलग्ना । ही वाया अभयवचन कधि ।

शीलनीरत नर न वदति । येई मरण जरि अवचिति ॥ धृ. ॥

वचनभंग अति अघोर पातक । मदोन्माद भर्तु आचरिता ।

कुलसुयश लांघवुनि । घडवित अधमाधम निरयगति ॥ १ ॥

ह्या नाटकाचे सूत्र दादांनी रचलेल्या नांदीत आणि आळवलेल्या भरत-वाक्यातुन स्पष्ट जाणवते.

पतितजन-आनंद-कुवलय । धर्म-पदरज चिर-निरामय ।

करु तयासि प्रणति सविनय ॥ धृ. ॥

अवलजन-भय-तम-निवारनि ।

प्रवलखलबल ताप वारुनि ।

नीतीनय साम्राज्य पसरुनि ।

अवनीतल करि शांति सुखमय ॥ १ ॥

ही आहे नांदी तर-

जगि वितरि सुखणांतता ! होवो ।
अखिलजनता । सुनत विनता ॥
वारिप्रबल छळका । तारि अबल जन ॥ धृ. ॥

हे आहे भरतवाक्य-

जगात सुख आणि शांतता नांदो, सगळी जनता सुनीतीमुळे विनयर्थाल होवो. प्रबल सैन्याच्या पाशवी शवतीच्या आधारे इतरांचा छळ करणाऱ्यांचा निःपात होवो तर दुर्वलांचे तारण होवो आणि हे धर्माने साधले पालहिंजे. धर्म हे शुद्ध व सनातन तत्त्व जगोद्वारक आहे. ह्या धर्मतत्त्वाला नमस्कार करावा. त्या धर्माने सैन्यादिवल नसल्याने अबलत्व अनुभवणाऱ्याची भीती दूर करावी. सैन्यबळावर उन्मत्त बनलेल्या दुष्टाच्या शवतीचा ताप नाहीसा करून ह्या जगात नीती आणि न्यायाचे राज्य पसरावे आणि जगात शांती व सुख नांदावे.

नाटकाच्या अवेरीस धर्मयुद्धाची सांगता वर्णिलेली आहे. धर्मसिंहासनाची धर्मज्ञा उद्घोषिली आहे. दादांनी त्या द्वारा सनातन धर्माची उद्दिष्टे आणि कर्तव्ये स्पष्ट सांगिलेली आहेत. दादांनी योजिलेले धर्माधिकारी हे पात्र सांगते, “सभासदहो, आता आपणा सर्वांना परमश्रेष्ठ धर्मसिंहासनाची अशी धर्मज्ञा आहे की दुर्वलांचा संहार हा प्रबलांचा धर्म नसून त्यांचा उद्धार हाच त्यांचा धर्म आहे. हे सदैव लक्षात वाळगून परस्परांनी परस्परांशी बंधुत्वाच्या नात्याने, समतेने व ममतेने वागावे आणि जगातील परस्वापहारी युद्धे बद पाडून शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करावी.”

देशप्रीती आणि देशभक्ती हा दादांच्या वृत्तीचा आणि प्रवृत्तीचा स्थायी-भाव. राष्ट्रधर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म. देशासाठी, त्याच्या स्वातंत्र्यासाठी, दीनदुवळाचा जनतेच्या सर्वकप हितासाठी, सर्वस्वाची आहुती देणे हा प्रत्येकाचा धर्म. प्रेमात सर्वश्रेष्ठ प्रेम म्हणजे फक्त देशप्रेम. त्यापुढे प्रणय, प्रीती, सर्व झूट. देशोन्नतीसाठी ज्ञापाटल्यासारखे जटणे आणि ज्ञिजणे हेच जीवनाचे सर्वश्रेष्ठ उद्दिष्ट. अशी आहे दादांची जीवननिष्ठा. हे आहे दादांचे दर्शन. त्यानुसार ते जीवनातही वागले. आधी केले मग सांगितले ही आहे दादांची रीती. ह्या शैलीमुळेच दादांच्या लेखनाला आले आहे अतीव मोल.

ह्या दार्शनिकाला, देशोद्वाराचा विचार करताना, ज्या राजकीय तत्त्वांची कास धरावीशी वाटली ती त्यांनी विचारांती धरली. भारतीय राजकारणात, परिस्थितीनुसार ज्या राजकीय तत्त्वांचा पाठ्युरावा दादांच्या नेत्यांनी आणि पक्षांनी केला त्याचा प्रभावी प्रचार दादांनी भाषणातून आणि लेखनातून केला.

म्हणूनच दादांच्या नाटकांचा विचार करण्यापूर्वी वरोळ मूमिका मांडावी लागते.

प्रस्तुत नाटकात दादांनी मांडलेला राजकीय विचार, अत्यंत मोलावा आहे. प्रजेचा स्वयंनिर्णयाचा हक्क राज्यकर्त्यानी मानलाच पाहिजे. कारण देशाचे खरे मालक आहेत ते म्हणजे तिथली जनता, तिथले लोक. राज्य राजांद्वारा नसावे, लोकांचे असावे. राज्यकर्ते लोकांनी आपल्या इच्छेते निवडावे केवळ वारसाहकाने कुठलाही राज्यकारभार करायला मिळू नये.

हे राजकीय विचार आणि विश्वशांती व विश्वसुख नांदण्यासाठी वंधुत्व, समता आणि समता ह्या तत्त्वांचा प्रभावी प्रचार आणि आचार संवदूर होऊन युद्धे टाळावीत हा धर्मसंदेश सांगणे हा या नाटकाचा विषय आहे. तो गांडण्यासाठी दादांनी सरळ व सोपे कथानक रचलेले आहे. ते काल्पनिक आहे. पण लेखनकालीन राजकारणातील काही व्यक्ती, राजकीय परिस्थिती आणि प्रसंग डोळधापुडे उमे राहिल्यास आशवर्य वाढू नये.

कैरव नावाचे एक काल्पनिक राज्य. ह्या राज्यावर वंशपरंपरेने वडील अपत्याचा हक्क असावा ही परंपरा. पण वयोवृद्ध राजा ही परंपरा मोडतो. लोकांना राज्याचा वारस निवडण्याचा हक्क बहाल करतो. निवडणूक होते. वडीलकीनुसार 'कामलते'चा राज्यावर हक्क असताना, 'कल्पलता' नावाची तिची धाकटी वहीण लोकाकडून राज्याचा वारस म्हणून निवडली जाते आणि संघर्षाची ठिणगी पडते. कामलता आपल्या धाकट्या वहिणीशी-कल्पलतेशी-शत्रुत्व घेते. ती वडील अपत्य म्हणून तिचा गादीवर अधिकार आहे असा तिचा दावा. जनतेला आपला राजा निवडण्याचा अधिकार देणे व तसे निवडणुकीद्वारा घडविणे हे थोतांड आहे असे तिचे मत: आणि त्यामुळेच ह्या जनतेच्या हक्काला मान्यता देणाऱ्या आणि त्यानुसार जनतेने निवडून दिलेल्या कल्पलतेला आपल्या वहिणीला 'राणी' म्हणून संबोधणाऱ्या आपल्यां प्रत्यक्ष प्रियकराला नव्हे, पती म्हणून ज्याला ती लौकरच माळ धालणार अशा 'सुरेंद्राणी'ही ती वैर पत्करते. त्याच्याशी फुललेले प्रेमाचे संवंध तोडते. नव्हे त्याला दगलबाज, गळेकापू, मांग म्हणून- "पाणी नसेल तिथे त्याला सुलावर चढविले पाहिजे," अशा पराकोटीच्या विकारी सूडभावनेने पेटून त्याच्यावर आग ओकते आणि आपला जन्मसिद्ध हवक, आपले वंशपरंपरागत सिहासन, आपली पैतृक सत्ता हस्तगत करण्यासाठी अत्यंत दुष्ट, दुराचारी आणि अत्यंत पापी अशा स्वराज्याच्या शत्रूशी, कान्तारसम्राटाणी, 'उद्दामकेतू'शी हातमिळवणी करते. त्यातला धोका ती जाणते "तो कल्पलतेवरोवर मलाही एखाचा दिवशी अलगद उचलून तोंडात टाकण्यास मागेपुढे पहाणार नाही" असे ती स्पष्टच वोलते. आणि "परकीयाच्या साहाय्याने ती

स्वकीयांचा नाश करणार ” ह्याची जाणीव असूनही त्यावावत यर्तिकचितही विचार न करता केवळ विकारांच्या आधीन होऊन धाकटचा बहिणीवर आणि निवडणुकीत आपल्याला कौल न देणाऱ्या जनतेवर केवळ सूड उगवायचा म्हणून ती तो घातक धोका स्वीकारते, उद्दामकेतूचे सहाय्य घ्यायला तयार होते.

कल्पलता, तिची धाकटी बहीण तिला पुष्कळ समजावून पाहते. लोकनिर्णयाचे तत्त्व एकदा मान्य करायचे आणि तो निर्णय विरुद्ध जाताच त्याविरुद्ध दंड ठोकून उभे रहायचे, हे वर्तन इष्ट नाही. तु माझी ताई आहेस. मी तुला तु राणी नसलीस तरी सर्व सुवे देईन, तुझ्या सन्मानात, तुझ्या वैभवात एवढाही उणेषणा येऊ देणार नाही असं ती आपल्या वडील बहिणीला समजावते. पण ती ऐकत नाही. तिला फक्त सत्ता हवी असते. ”प्रभुता नुरता विषयपिपासा घडावै-निराशा-नरक वासा” ह्या पद्यातून ती “सत्तेशिवाय जगणे हा नरकवास होय,” म्हणून सांगते.

तिचा प्रियकर आणि ‘वाग्दत’ पती सुरेहंद्रदेखील तिला समजावण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. लोकांची इच्छा असल्याशिवाय तुला राजसिहासन मिळायचे नाही. राजांच्या स्वयंभूपणाचा आणि स्वयंसिद्धपणाचा मनु आता राहिलेला नाही. राष्ट्राची इच्छा, तिथल्या लोकांची इच्छा घुडकावण्याचे साहस करू नकोस, त्यापायी तुला राज्यासह प्राणालाही मुकावे लागेल, ह्याकडे तिचे लक्ष वेधतो आणि शेवटी “स्वार्थासाठी माझ्या राष्ट्राच्या जन्मसिद्ध हक्काची पायमल्ली करू इच्छिणाऱ्या स्त्रीवर प्रेम करणे मला शक्य नाही” असे निर्धाराचे मत ऐकवून तिच्याशी मित्रत्वाचेही संबंध आता ठेवता येणार नाहीत ह्याची जाणीव करून देतो. पण उपयोग होत नाही. ती हट्टी ‘कामलता’ हे प्रेमपाश तोडते आणि केवळ विकारवश होऊन वेभान व वेताल बोलते, वागते, सुरेंद्राला हलकट मांग म्हणून सुलावर चढविण्याची सूडमूलक वृत्ती प्रकट करते.

दादांनी नाटकासाठी हा व्यवतीतला संघर्ष निर्माण केला असला तरी तो मूलत: आहे दोन तत्त्वांचाच संघर्ष. दादांचे पात्र तसे सांगतेही, “आता हे भांडण कामलता आणि कल्पलता या दोन व्यक्तीमधील राहिले नसून दोन तत्त्वातील झगड्याचे स्वरूप त्याला आता प्राप्त झाले आहे. राजसिहासनाची प्राप्ती जन्मवर अवलंबून ठेवायची की लोकनिर्णयावर अवलंबून ठेवायची असा स्पष्ट सवाल आज उपस्थित झाला आहे.”

राजे प्रजांच्या कुशीत जन्माला येत नाहीत ते स्वयंभू आहेत-स्वतःसिद्ध आहेत, हा एक पक्ष. तर असा मनु आता राहिलेला नाही. आता राजांना जन्माला यायचे असेल तर प्रजेच्या कुशीचाच आथ्रय धरणे भाग आहे. नाहीतर

जैनमाला येण्याचा नादच त्यांनी सोडला पाहिजे हा दुसरा पक्ष आहे. लोक-निर्णयाचे तत्त्व मानणारा हा पक्ष आहे. राज्यकर्ते निवडण्याचा प्रजेचा जन्मसिद्ध हक्क मानणारा हा पक्ष आहे. लोकांनी निवडणुकींनी आपला राज्यकर्ता निवडावा हे तत्त्व मानणारा हा पक्ष आहे. कॅ. ब्रिजलाल वियाणीचे १९५३-५४ मध्ये भाषण ह्या संदर्भात आठवते. आपल्या भाषणात हे तत्त्व मांडताना विनोदाने ते म्हणत— “आजकाल राजा पेट से नहीं पेटी से निकलता है।”

हा दुसरा पक्ष उच्चलून धरणारी पात्रे म्हणजे ‘कल्पलता’ आणि ‘सुरेंद्र.’ हे दोघेही ह्या मताशी एकनिष्ठ. स्त्रीप्रेम आणि देशप्रेम ह्याच्यात संघर्ष येताच, स्त्रीप्रेमाला धुडकाविणारा सुरेंद्र म्हणतो, “आता हे अंतःकरण फक्त एकाच ठिकाणी गुंतलेले राहील आणि तेही या माझ्या प्रियतम मातृभूमीच्या चरणाच्या ठिकाणीच गुंतलेले राहील. इथून राष्ट्रदेवता हेच माझे आराध्यदैवत आणि त्याच्याच आराधनेत माझे जीवित मी खर्च करणारा.” (पृ. १६) लोकनिर्णयाला मान देण्याची शपथ घेतलेला हा सुरेंद्र आपली तरवार ह्या शपथेच्या पूर्ततेसाठी म्यानावाहेर उपसतो आणि हे कर्तव्य पार पाढताना प्रेम आडवे आले तर तेही कापून काढतो. निवडणुकीतील विरोधी पक्ष लोकनिर्णयानुसार विजयी होताच तो विरोधित्व विसरून आपली संपूर्ण निष्ठा त्या लोकसंमत राजोला अर्पण करतो. आणि तिच्या संपूर्ण संरक्षणाची जबाबदारी स्वीकारतो.

दादांनी ह्या नाटकाचे नावच ‘धर्मसिहासन’ दिलेले आहे. राजसिहासनाबाबतच्या लोकनिर्णयाच्या तत्त्वाला धर्मसिहासनचेही पाठवल हवे. धर्मसिहासन आणि राजसिहासन एकभावे व एकजीवे नांदले पाहिजे. धर्माचा व्यापक अर्थ घेऊन इथे दादा धर्मसिहासनावद्दल लिहितात. तिंदूधर्म हा इथे व्यापक विश्वधर्माचा, सर्वहितैषी मानवधर्माचा प्रतिनिधी म्हणून दादांनी वापरलाय. धर्मसिहासनाचे वारसदार, जनतेचे पूज्य आद्य आचार्य आणि त्यांचे प्रत्यक्ष कार्यकर्ते ‘संन्यासी’ ह्या नाटकात वापरून दादांनी धर्म आणि राजकारण एकत्र नांदविले आहे. रामदासांची ही दासवोधी संकल्पना नाटचरूपाने मांडलेली आहे.

कल्पलतेच्या राज्याभिषेकसमयी धर्मप्रतिनिधी उपस्थित आहेत. त्यांच्या मुखाने दादांनी त्यांना अभिप्रेत असलेला ह्या सिहासनाचा धर्म स्पष्ट केलेला आहे. “सत्पक्षाला असत्पक्षापुढे मान वाकविण्याचा उपदेश धर्मसिहासनाकडून कालवर्यी केला जाणार नाही. धर्म हा वीरवृत्तीचा पुरस्कर्ता आहे—शरणागतीचा पुरस्कर्ता नाही.” (पृ. २३)

“धर्मसिहासनाने मात्य केलेल्या लोकनिर्णयाच्या तत्त्वाला आणि तदनुसार स्थापित ज्ञालेल्या कल्पलतेच्या सत्तेला धर्मसिहासनाकडून सदैव पाठिबा मिळेल.”

ह्या उदात्तं तत्त्वाचा विजय दाखविण्यासाठी लिहिलैल्या ह्या नाटकाते विरोधी पक्षात 'कामलता' आणि कान्तारसम्राट 'उदामकेतु' योजिलेले आहेत. ह्या दिव्यतत्त्वाला विरोध करणारे हे दोघेही लष्करी सामर्थ्य आणि व्यवितरण अहंगंडाने पछाडलेले आहेत. कामकोधादी पडरियुंचा त्यांच्या विचारावर विकारी पगडा आहे. त्यांचे वर्तन उदाम, पापमूलक आणि लोकविरोधी आहे. लोकनिर्णयाच्या तत्त्वाला ते पायदळी तुडविणारे आहेत, राष्ट्रपेक्षा, जनतेपेक्षा स्वतः-लाच श्रेष्ठ मानणारे आहेत.

"राजसिहासन हा राजकुलोत्पन्न व्यक्तींचा ईश्वरदत्त हक्क आहे. लोकांचा त्याच्याशी काढी इतकाही संवंध नाही." (पृ. १४) असे सांगणारी कामलता आणखी स्पष्टच म्हणते, "कैरव प्रजाजनांचा हा (लोकनिर्णयाचा वा संवय-निर्णयाचा) हक्क मी मानीत नाही. व त्यांनी यावावतीत दिलेला निर्णय साफ जुमानीत नाही. कैरवांचे राजसिहासन माझे आहे आणि लोकांच्या निर्णयाला पायाखाली तुडवून भी त्यावर आरोहण करीन ही माझी प्रतिज्ञा आहे." (पृ. १३) ह्या संघर्षात तिला मृत्यू आला तरी तो हवा आहे. पण सत्ता सोडून जगायला ती तयार नाही. "जगावयाचे असेल तर कैरव राष्ट्राच्या शिरावर पाय ठेऊन मी जेगेन." (पृ. १४) अशाप्रकारे उन्मत्त आणि स्वाथन्धी कामलता, सत्तेसाठी लोक आणि राष्ट्र पायदळी तुडवायला मागेपुढे पहात नाही. तिची विकारवशता एवढी भयानक आहे की स्वतःचा विनाश ओढवला तरी तिला त्याची पर्वा नाही ! ती म्हणते, "उदामकेतुशीच काय पण प्रत्यक्ष सैतानाशीही स्नेह करण्यास मी तयार आहे. मग त्यापायी माझी राखरांगोळी झाली तरी वेहेतर !" (पृ. १७)

'उदामकेतु' हा तर नावाप्रमाणे उदाम आहेच आणि सैतानही आहे. लोकनिर्णयाचे तत्त्वाला मुळीच मान्य नाही. त्याचा प्रतिनिधी, 'तक्षक' तसे स्पष्टच सांगतो, "परंतु राजा निवडण्याचा लोकांचा हक्क कान्तारसम्राटाला मान्य नाही." त्याउलट आपल्या लष्करी सामर्थ्याच्या जोरावर लोकांना न जुमानता, आपले निर्णय लादणे व जुलूम जवरदस्ती त्यांच्यावर करणेच त्याला मान्य आहे. तक्षक म्हणतो, "लोकांकडून आपली इच्छा व आपली आज्ञा मान्य करविण्याचा प्रबलांचा व समर्थांचा जन्मसिद्ध हक्कच आहे व तो तुमच्यासारख्या दुर्बल पामरांनी विनतकार मान्य केलाच पाहिजे." (पृ. २०)

लोकनिर्णयाच्या ह्या तत्त्वाच्या जोडीलाच दादांनी ह्या नाटकात आणखी एक चिरंतन राजकीय शिष्टाचार सांगणारे मत मांडलेले आहे. स्वतंत्र राष्ट्रांच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करण्याचा कुणालाही हक्क नाही. ते सम्राट असले आणि किंतीही प्रबल असले तरी !

निवडणुक म्हटलौ की विरोध आलोच. पण ह्या विरोधाचे वैरात रूपातरे होऊ नये. निवडणुक हरलो की हाडवैरी बनलो ही अवस्था हितकारक नाही. निवडणुक संपत्ताच दोन्ही पक्षांनी परस्परांचा प्रेमादरपूर्वक सत्कार करणे-त्यांने कर्तव्य आहे असे दावांने स्पष्ट मत आहे (पृ. ५ पहा). त्यानुसारच त्यांनी रंग-विलेले सुरेंद्राचे पात्र कल्पलतेला प्रेयशी म्हणून नाकारते. लोकनिर्णयासाठी ज्ञालेल्या निवडणुकीत विरोधी पक्ष म्हणून तिला विरोध करते, तरी निवडणुकीत तिचा विजय होताच राणी म्हणून तिला सन्मानपूर्वक, आदरपूर्वक अभिवादन करते. एवढेच नव्हे तर लोकनिर्णयानुसार नियुक्त ज्ञालेल्या त्या राणीच्या संरक्षणाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी उदामकेतूशी लढायला तरवार म्यानावाहेर उपसते.

'कैरव' देशाच्या लोकांनी स्वयंनिर्णयाचा हक्क निवडणुकीद्वारा वजावून निवडलेल्या राणीला, कल्पलतेला राज्याभिषेक व्हायचा आहे, त्यासाठी दक्षिण-कडील राजे एकत्र ज्ञाले आहेत. धर्मप्रतिनिधीही, लोकनिर्णयाच्या तत्त्वानुसार होणाऱ्या राणीच्या या अभूतपूर्व राज्याभिषेक सोहोळच्याला उपस्थित आहेत. विरोधी पक्षाचा प्रमुख देखील लोकनिर्णयाचे तत्त्व सर्वथेठ मानून निवडणुकीतील विरोध संपला म्हणून खुल्या दिल्याने राष्ट्रप्रेमभराने, राणीवद्वलच्या आदराने आणि तिचे संरक्षण सर्वतोपरी करण्याच्या निर्धाराने तिथे आलेला आहे. आणि आता राजमुकुट राणीच्या मस्तकावर ठेवणार तोच कान्तारसम्राटाचा प्रतिनिधी नाटचपूर्ण प्रसंग निर्माण करतो. बलाढ्य कान्तारसम्राटाचा, उदामकेतूचा ह्या राज्याभिषेकाळा विरोध आहे म्हणून तो थांविण्याचे आवाहन करतो. आणि लोक, राजे, धर्मप्रतिनिधी व स्वतः कल्पलता राणी-ते एकीत नाही तेव्हा आपल्या सम्राटातके भयानक युद्धाचे आव्हानही करत्ये. कैरव देशाच्या संपूर्ण विनाशाचे चित्र उभे करतो आणि उदामकेतूच्या लष्करी सामर्थ्यापुढे तुमचा क्षणभरही टिकाव लाग्यार नाही ह्याचा विचार करून हे राज्याभिषेक करण्याचे आत्मघातकी कृत्य थांववा म्हणून वारंवार सांगतो. पण त्याच्या वलगनांची पर्वा न करता धर्मप्रतिनिधी सुरेंद्रासारखे 'वफादार' पुढारी, आणि दाक्षिणात्य राजे ह्यांच्या आत्मविश्वासपूर्ण निर्वारी आश्वासनांच्या पाश्वंभूमीवर राज्याभिषेक संपन्न होतो.

इकडे कल्पलतेची वडील वहीण कामलता, उदामकेतूसारख्या सैतानाचे सहाय्य घेऊन कैरव राज्य स्वतःसाठी मिळविण्याच्या खटपटीला लागते. परकीयांने सहाय्य घेऊन स्वकीयांचा नाश करण्याचे पाप करायला प्रवृत्त होते आणि जवर-दस्त संघर्ष सुरु होतो. पुढे काय होणार ही उत्सुकता, लष्करी सामर्थ्यामळे, उन्मत्त ज्ञालेल्या प्रवलापुढे ह्या राष्ट्रभक्ताचे कितपत साधायचे, ह्यावद्वल हुरहूर निर्माण करून 'धर्मसिंहासन' नाटकाचा पहिला अंक यशस्वीपणे संपतो.

मानव मुळात चांगला. सत्कृत्याचा प्रकाश त्याच्यां अंतःकरणात सदैव सन्मार्ग दाखवीत असतो. पण अविवेकी मनावर विकाराचा पगडा वसला की तामसी प्रवृत्तीचा जोर वाढतो. मग मनाची दोलायमान अवस्था दृग्गोचर होते. विचार आणि विकार यातील सनातन संघर्ष मग अटल ठरतो. दादांना हा असा संघर्ष रंगविणे आवडते. नाटकाला रंगत आणायला, सामाजिकांची (प्रेक्षकांची) उत्कंठा आणि हुरहूर जागवायला, टिकवायला आणि प्रसंगी वाढवायलाही तिचा उपयोग होतो. नाटचप्रयोग यशस्वी होण्यासाठी हे नितांत आवश्यक असते. दादांना हे प्रयोगविज्ञान चांगले अवगत होते.

अविचारी कामलता सत्तेसाठी एका सैतानाचे, उदामकेतूचे सहाय्य ध्यायला धजली खरी पण ते सहाय्य देताना उदामकेतूचे उद्देश तिला स्पष्ट जाणवले. उद्यामकेतू तिला सांगतो की आम्ही तुला सेनाध्यक्ष नेमले आहे. ही घे तरवार आणि कैरव राज्यावर स्वारी कळून ते तू आपल्या पराक्रमाने कर हस्तगत. आणि मग ती एकटी असताना स्पष्टच म्हणतो की तू ह्या तरवारीने पराक्रम गाजविलास तर “कैरव राजसिंहासनच काय पण प्रत्यक्ष कांतार साम्राज्य सिंहासनसुद्धा तुझ्या सहज हस्तगत होईल असे आम्ही तुला आश्वासन देतो.” (पृ. २५)

पूर्वी उदामकेतूने कामलतेला विवाहाची मागणी घातली होती पण कामलतेने ती झिडकारली होती. त्या अपमानाचे शल्य त्याच्या मनात अजूनही बोचत असते. वरील वाक्यातून उदामकेतू तिला त्याची सम्राज्ञी करण्याचे आश्वासन स्पष्टच देतो—तिला ते हवे की नको—ह्याची तो पर्वाच करीत नाही. तिला ते आवडले नाही. त्याचे चावायचे दात आता वाहेर यायला लागले असं ती मनस्विनी स्पष्ट वोलते. अपमानित उदामकेतूच्या मनातील कामलतेवहलचे क्रीधभाव वाहीसे होऊन तिथे प्रेमजागृती होत आहे. आणि ही प्रेमकांतीच आहे असे ‘भुजंग’ नावाचा कामलतेचा एक दुष्ट सल्लागार तिला खूप करायला म्हणून म्हणतो तेब्हा ती चवताळून सांगते, “मी इथे प्रेमकांती नव्हे तर राज्यकांती करायला आलेली आहे आणि उदामकेतूच्या जर मनात असे क्षुद्र, हल्कट विचार आले आहेत तर मला नको त्याची ही तरवार आणि नको ते कैरव राज्यसुद्धा !” तिचं सुरेंद्रावर प्रेम आहे तत्त्वासाठी शवृत्व आले असले तरी प्रेमाची एकनिष्ठता ढळलेली नाही. तिचे सुरेंद्रावरील प्रेम अवयभिन्नारी व एकनिष्ठ आहे असे ती सांगते. आणि राजकारणापेक्षा त्याला ती अधिक महत्त्वाचे मानते. ती म्हणते, “राजकारण म्हणजे प्रेमाची आणि पावित्र्याची स्मशानभूमी असेल तर त्याच्या अमंगल दुर्गंधात गुदमरुन, सडून, कुजून मरण्यापेक्षा सर्वसंगपरित्याग कळून थेट जंगलवा रस्ता धरण्यालासुद्धा मी मागेपुढे पहाणार नाही.” (पृ. २८)

विकारवश अवस्थेत सत्तामोह बाधला, सूडाची भावना जागृत झाली. आपल्या अव्यभिचारी आणि एकनिंठ प्रेमाची विस्मृती पडली. प्रियकराशी शत्रुत्व घेतले. त्याच्या मरणाचे डोहाळे अनुभवले. पण मनातला सत्वप्रकाश उजाडताच, विचारी मनाची सत्ता कामलतेचे मूळ स्वरूप जगापुढे दाखवू लागली. उदामकेतूचे उद्देश स्पष्ट होताच ती सत्तामोह आणि सूडभावना विसरली. ती म्हणू लागली, “नाही. राज्यवैभवाकरिता जसे माझे मन हपापलेले नाही तसे सूडासाठीही हपापलेले नाही. मी हा झगडा केवळ तत्त्वाकरिता आरभिलेला आहे आणि ते तत्त्वमुद्धा मी माझ्या देशाच्या कल्याणाकरिताच स्वीकारलेले आहे. तेव्हा माझा त्याग करणाऱ्या माझ्या स्वदेशवांधवांवर सूड उगविण्याच्या अधम लालसेने प्रेरित होऊन परक्यांच्या तरवारीने स्वदेशाची मान कापण्यास मी केवळाही तयार होणार नाही. स्वकीयांवर सूड उगविण्यासाठी परक्यांची तरवार हातात धरून स्वदेशाच्या स्वातंत्र्यावर घाला घालावयास तयार होणे म्हणजे—

परमार्थ घातकी । विनिपात हा ॥ ध० ॥

स्वातंत्र्यहरिणी । तलवार पापिणी ।

हरि नित निज शिरी । दीन घात पातका महा ॥ १ ॥”

दादांना कुठल्याही गोष्टीपेक्षा तत्त्वनिष्ठा श्रेष्ठ वाटते. त्यांच्या नाटकातील पात्रांचेही तसेच आणि म्हणूनच कामलतेला आपले तत्त्व अधिक प्रिय वाटले तरी त्या तत्त्वाच्या प्राप्तीसाठी-अपवित्र साधनांचा वापर करू नये हीच दादां-प्रमाणेच त्यांचीही प्रवृत्ती. कामलता म्हणते, “पण पावित्र्याचा वळी देऊन तत्त्वाचे रक्षण करता येते ही कल्पनाच सपणेल खोणी आहे. पवित्र ध्येयाची सिद्धी अपवित्र साधनांनी होऊच शक्त नाही.” (पृ. ३०)

एखाद्या सर्वसामान्य भल्या माणसाप्रमाणे कामलतेचे विचार सुस्पष्ट आणि चांगले आहेत पण मन भोळे, अस्थिर आणि झटकन विकाराधीन होणारे आहे. कुणाचाही युक्तिवाद तिच्या ह्या भोळाचा अस्थिर मनावर अंमल गाजवून जातो. म्हणूनच भुजंगासारखा विषारी सल्लागार त्या आत्मघातकी मार्गाकडे दुष्ट युक्तिवादाच्या आधारे तिला वळवितो तर ‘चंद्रकला’ प्रत्यक्ष उदामकेतूचीच पण सत्प्रवृत्त, सत्यप्रिय आणि सन्मार्गप्रदर्शक मुलगी कामलतेला त्या आत्मघातापासून दूर राहण्यासाठी वळवू शकते. आणि मग कामलता स्वतःच्या देशाच्या स्वातंत्र्याचे स्पष्ट आश्वासन उदामकेतूकडून मिळत नाही तर ती तरवार त्याला परत करण्याचा निर्धार करते आणि त्याच्या अंतःकरणातील कपटाचा पूर्ण छडा लावण्याचा उद्योग आरभिते.

व्यक्तीतील सत्त्वगुण आणि तमोगुण ह्यांतील दैनंदिन जीवनातला संघर्ष कामलतेच्या वर्तनाद्वारा दाखविण्यासाठी दादांनी सात्विक ‘चंद्रकला’ आणि

तमवेगुणी 'भुजंग' ह्या पात्रांची मोठी कल्पक योजना केलेली आहे. सत्यप्रिय, न्यायनिष्ठुर आणि निर्भीड स्पष्टवक्ती चंद्रकला उद्यामकेतूला प्रत्यक्ष आपल्या पित्यालाही त्याच्या दुष्ट हेतूंचा आणि घातकी प्रवृत्तीचा जाव विचारते. त्याला पदोपदी विरोध करते, नव्हे त्याच्या दुष्कृत्यांविरुद्ध सत्यप्रस्थापनेसाठी व न्यायाच्या विजयासाठी सशस्त्र वंड पुकारते! ह्या पात्राद्वारा दादांनी आपले राजकीय विचार आणि जीवनमूर्खे स्पष्ट केलेली आहेत. तत्कालीन सत्ताधीशांचा कावा आणि स्वदेशवांघवातील देशद्रोही प्रवृत्ती दादांना अस्वस्थ करीत. त्याचेही चित्र ह्या पात्राद्वारा स्पष्ट जाणवते.

चंद्रकला म्हणते, लष्करी सामर्थ्यापायी उन्मत्त बनलेले हे सत्ताधीश पक्के विलंदर, भास्मांते आहेत.

पद : भयो संध्यविन मन

"भरवंसा नको। ह्या चोरांचा ॥ धृ. ॥ चाल ॥
 वरिवरि प्रेमाचा दाखविती देखावा ॥
 परंतु अंतरिचा वेगळा खरा कावा ॥
 जराहि खास नसे मानसासि ओलावा ॥ चाल ॥
 सारा नकली नखरा। नखरा यांचा ॥ १ ॥ चाल ॥
 करोनि रंगदंग मांडती लंडावा ॥
 अखंड करुणेचा करिति थोर कांगावा ॥
 अखेर चिरुनि गळा साधिती पुरा दावा ॥ चाल ॥
 धंदा भोळ्या जगा ॥ ठकवायाचा ॥ २ ॥ (पृ. ३१)

राजद्रोहापेक्षाही सत्य द्रोह महाभयंकर असं स्पष्ट सांगणारी हीच चंद्रकला देशद्रोहांच्यावद्दलही स्पष्ट बोलते की-

पद : राधेकृष्ण बोल मुख्ये-

देशद्रोही चोर। फितुरी ॥ जे हरामखोर ॥
 खल ते पातकी अघोर ॥ धृ ॥
 दगलबाज दुष्माना । सन्माने आणुनि सदना ।
 स्वजनांच्या कापिती माना ।
 ऐसे वेईमान थोर । खल ते ॥ १ ॥
 विकट विकट परवशता । गळफास आवळुनि पुरता
 ढळळ । रडविली जनता । सैतान छल कठोर । खल ते ॥ २ ॥
 बुडविती नरकी स्वकुळा । धिकार अशा चांडाळा ।
 मुख नको पाहणे डोळा । भडके क्रोधवन्हि घोर । खल ते ॥ ३ ॥

उरकट भावना, मग ती देशप्रेमाची आणि स्वातंत्र्यप्रीतीची असली तरी तिच्या अभिव्यक्तीसाठी गद्यापेक्षा गेयत्वच अधिक उपकारक ठरते हे दादांनी जोणले होते आणि नाट्याची परिणामकारकता वाढविण्यासाठी संगीताची साथ घेतलेली होती हे इथे जाणवते.

वर उल्लेखिलेला खलप्रवृत्त सत्ताधीशांचा कावेदाजपणा उदामकेतुच्या द्वारा चांगलाच जाणवतो. कैरव राज्य गिळळकृत करायचे आणि आपत्या प्रेमाचा अव्हेर करणाऱ्या कामलतेवर सूड उगवायचा हे मनाशी पक्के ठरलेले पण वरवर बोलणे आणि वागणेही मात्र वेगले भासवायचे. कामलता आणि कल्पलता ह्या दोन वहिणीतील भांडण वाटावाटांनी मिटवायचे असा प्रयत्न 'धमनिंद' करतो. ही मध्यस्थी उदामकेतुला हिताची नाही पण त्याला उघड विरोध करणेही इष्ट नाही म्हणून वरकरणी जप करायचा वेगळा आणि आतून तयारी करायची ती वेगळी. उदामकेतु हे आपले वेत सांगतो ते असे--

"..... युद्धाच्या तयारीत विलकूल कसूर करू नका. राजकारणात भांडणापूर्वी आणि भांडण सुरु असताना तडजोडीच्या नावाचा जप एकसारखा सुरु ठेवावाच लागतो. आणि त्यातही एखाद्या सन्मान्य त्रयस्थाने तडजोडीची इच्छा दर्शविल्यास तिचा अनादर करून जगाच्या सहानुभूतीस आचवणे कधीही शहाण-पणाचे नसते. तेव्हा आमच्या संगतीचा तुम्ही भलताच अर्थ करू नका. आम्हाला तडजोड विलकूल नको आहे. आणि जरी तिचा घोष आम्ही आपल्या तोंडाने एकसारखा सुरु ठेवला तरी ती आम्ही कालवर्यीही होऊ देणार नाही, ही आपल्या मनाची खात्री असू वा." (पृ.-२४)

आणि ह्याच कपटाचा एक डाव म्हणून उदामकेतु कामलतेला आपल्या मगरमिठीत पक्की आवळतो आणि कैरव राज्यावर स्वारी करून ते हस्तगत करण्यासाठी तिला भडकावतो. सैनापत्य तिला देतो. दरवारात सन्मानपूर्वक तिला तरवार अर्पण करतो.

उदामकेतुच्या जाळ्यात कामलता सापडावी, तिने स्वजनाविरुद्ध लढावे, सूनाने वेटावे आणि त्या विकारापायी सर्वंस्वाचा नाश करून घ्यावा ह्यासाठी सतत प्रयत्नशील असलेला ह्या नाटकातील तमोगुणी खलपुरुष म्हणजे भुजंग. सत्वगुणी चंद्रकलेच्या सत्वप्रकाशात आपले अनिष्ट मार्गावर पडू पाहणारे पाऊल सावरणाऱ्या कामलतेला तसे करू न देण्यात ह्या भुजंगाचा वाटा फार मोठा. तो लगेच उदामकेतुला सावध करतो आणि त्याच्याकरवी हवी ती आश्वासने देऊन कामलतेला पुन्हा स्वजनाविरुद्ध लढण्यास प्रवृत्त करतो. कंदफितुरी करीत सत्ताधीशांच्याकडून स्वार्थ आणि संपत्ती साधणाऱ्या देशद्रोहांचे चित्र ह्या पात्राद्वारा दादांनी रंगविले आहे.

लोकनिर्णयाचे तत्व झुगाऱ्हन राजांचा राजसिंहासनावरील जन्मसिद्ध हक्क प्रस्थापित करण्यासाठी कामलता उदामकेतूच्या लष्करी सामर्थ्याची मदत घेऊन युद्ध करायला प्रवृत्त झाली आहे हे अनिष्ट होय, आणि हे अरिष्ट टाळावे म्हणून सन्मान्य तडजोड काढण्यासाठी धर्मसिंहासनाचे अधिष्ठाते “धर्मनिंद”. आणि सर्वपक्षाची मंडळी चर्चेसाठी एकत्र येतात. लोकनिर्णयाचे तत्व मान्य करावे आणि वाद मिटवावा असा एक पक्ष. तर हे तत्व म्हणजे एक थोतांड आहे. राजांचा जन्मसिद्ध हक्क मानावा आणि कैरव राज्य सिंहासन कामलतेला द्यावे असे आग्रही आणि उदाम प्रतिपादन लष्करी सामर्थ्याच्या जोरावर करणारा दुसरा पक्ष आहे. दुसऱ्या अंकातील ह्या तिसऱ्या प्रवेशाचे दृष्ट्य आणि संवादाचे स्वरूप पाहिले की तत्कालीन भारतीय राजकारणातल्या ‘राउंड टेबल कॉन्फरन्सची’ याद सतत येते.

कैरव राज्यातील अंतर्गत भांडणे उदामकेतूसारख्याच्या वाहेरच्या शब्दीची ढवळाडवळ न होता परस्पर सामंजस्याने मिटावी म्हणून धर्मनिंदाचे प्रवयत्न होतात. पण कामलतेच्या पाठीशी उभी असलेली उदामकेतूची वाहासत्ता हे अंतर्गत भांडण सामोपचाराने मिटू देत नाही. अर्धे राज्य कामलतेला द्यावे असाही पर्याय निवतो पण तोही उदामकेतू यशस्वी होऊ देत नाही. कामलता एकटी ह्या विचारविनिमयात भाग घेत असती तर हे आपसातील भांडण सहज मिटले असते. वाह्यसत्तेचा हस्तक्षेप झाला की भांडणे मिटतच नसतात. आणि तसेच घडते. युद्धाची नांदी झाडते. धर्मसिंहासन कैरवाच्या वाजूला उभे ठाकते कारण लोकनिर्णयाच्या तत्वाला धर्मनि मान्यता दिलेली आहे. धर्म हा दुर्वलांचा रक्षक आहे. तो शांततेचा पुरस्कर्ता असला तरी, वलात्काराचा, जुलमाचा आणि अन्यायाचाही सहाय्यकर्ता नाही. धर्मनिंद इतर सर्व राजांना धर्मध्वजाखाली एकत्र होऊन उद्यामकेतूशी लढायला आवाहन करतात. सर्व राजे त्या आवाहनाला आवेशात अनुकूल प्रतिसाद देतात आणि धर्मनिंदांच्या जयजयकारात दुसरा अंक संपतो. पण सामाजिक विच्छिन्न होतात. त्यांना चुट्पुट लागते की खरंच उदामकेतूसारख्या लष्करी सामर्थ्यानि बलाडच असलेल्या सम्राटापुढे दुर्वल कैरव आणि इतर छोटे राजे यांचा टिकाव लागेल ? सत्य आणि असत्य, लोकांचे हक्क आणि राजांचे हक्क, न्याय आणि अन्याय, धर्म आणि अधर्म ह्यात कुणाचा विजय होणार ? हे प्रश्नचिन्ह घेऊनच पडदा पडतो. दादांच्या यशस्वी नाट्यकारुत्वाची आणि प्रयोगविज्ञानप्रभुत्वाची पावती देत सामाजिक नाटकात रंगतो.

धर्म, राजकारणापासून दूर राहू शकत नाही. लोककल्याण आणि लोकाभिवृद्धीसाठी सतत प्रयत्नशील रहाणे हे धर्मकर्तव्यच, नव्हे तोच धर्माचा धर्म होय, धर्मसिंहासने निर्माण होतात ती ह्यासाठीच. धर्मसिंहासनांनी ह्यासाठी धर्मयुद्ध पुकारले पाहिजे. धर्मसिंहासनांची कंतव्येही दादांनी स्पष्ट केलेली आहेत.

- (१) प्रबलांच्या जुळुमापासून दुर्बलांचे संरक्षण करणे.
 - (२) प्रजेच्या स्वयंनिर्णयाच्या हृष्काला मान्यता देणे.
 - (३) धर्म हा प्रजेचा, समाजाचा पिता, त्राता व शास्ताही झाला पाहिजे.
 - (४) लेकरी सामर्थ्य हेच जगातले सर्वश्रेष्ठ सामर्थ्य नाही हे दाखवून दिले पाहिजे.
- (५) पौहणाचे अधिष्ठान आत्मसामर्थ्य आहे, भौतिक सामर्थ्य नाही ह्याची प्रतीती घडविली पाहिजे.

तत्कालीन भारतीय राजकारणात धर्मपीठांच्या जगद्गुरुंनी, 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हृष्क आहे' ह्या लोकनिर्णयाला मान्यता द्यावी म्हणून जे प्रयत्न झाले व तदनुषंगाने जो इतिहास घडला तोच सारखपाने इथे नाट्यरूप घेत असावा.

तिसऱ्या अंकाचा पडदा उघडतो तो आपल्या शस्त्रसामर्थ्यपायी उन्मत्त आणि उद्घट बनलेल्या सैतानाच्या उद्भामकेतूच्या युद्धातील विजयाच्या वार्तेने. कैरवांचा पराभव झालेला आहे. आणि ह्या सगळ्याचे थेय जाते ते कामलतेच्या पराक्रमाला. तिने अभूतपूर्व असा पराक्रम रणांगणावर गाजविला. प्रत्यक्ष सुरेन्द्राला तिने कैद केले. हजारो कैरवांचा फडशा पाडला.

कामलता पराक्रमी खरी पण पराक्रमाचे भूषण असतो तो 'प्रशम'. प्रशम म्हणजे कामक्रोधादी पट्टिपूर्वर मिळविलेला विजय आणि त्यायोगे मनावर राखलेला संयम. "प्रशमाभरणं पराक्रमः।" असं भारवी नावाचा संस्कृत महाकवी सांगून गेळाय. कामलतेच्या पराक्रमाला ह्या प्रशमाची जोड नाही. त्यामुळे च विवेकाच्याद्वारा विकारांवर तिला विजय मिळविता येत नाही. धर्मनंदांच्या धर्मयुद्धाच्या घोषणेनंतर तिचे मन आणि मत काहीसे पालटलेले असावे. कैरवांविरुद्ध लढण्यास तिने कदाचित नकारही दिलेला असावा. उद्भामकेतूने तिला चिडविले, तिला वेईमान, नामदं, नादान अशा हिंकस शिव्यांनी अपमानित केले. तिच्यातला विकार जागृत केला. आणि मग ती प्राणपणाने लढली. उद्भामकेतूला खोटं पाढून, खोट्या समाधानानं आसुरी आनंदात वेहोष झाली. तरवार आणि अंग रक्ताने माखलेले, सोबत सुरेन्द्राला कैद करून आणलेले अशा अवस्थेत ती रणांडिका रंगभूमीवर प्रवेश करताच वेभान अवस्थेत ओरडून सांगते की, "बोलवा उद्भामकेतू महाराजांना. त्यांनी मला वेईमान, नामदं, नादान म्हणून माझा अपमान केला आहे. मी सर्व खोटं पाडलंय. खात्री करून घेऊ देत त्यांना ह्याची !"

पण मनातून तिला ह्या सान्या गोटीनी समाधान लाभलेलं नाही. उलट आतल्या आत ती अत्यंत अस्वस्थ आणि दुःखी, कट्टी व व्यथित आहे. तिला सारखं वाटतं की आपण अपराधी आहोत. आपल्याला कैरवांकडून देहान्त प्राय-

षिच्चतच ध्यायला पाहिजे. कारण आपण स्वजनांशी, स्वदेशाशी वेईमानी केली आहे; त्यांचा घात केला आहे. आपण महापातकी आहोत. आपण विकारवश आहोत आणि हे वाईट आहे ह्याचीही तिळा जाणीव आहे. त्या विकारापायी आपण किती विकृत बनू शकतो ह्याचं भानही तिळा आहे. पण ती त्या विकाळून राला आवर घालू शकत नाही हेही ती जाणून आहे. आत्मघातकी मोह ही आवरू शकत नाही ह्याची तर तिळा पूर्ण जाणीव आहे. म्हणून मग तिच्या हाती उररेती फक्त त्यावद्दलची खंत आणि पश्चात्तापदग्रथ भयाण मनःस्थिती !

अभूतपूर्व विजयानंतर, मुरेन्द्राला कैद केल्यानंतर ती म्हणते, “(स्वगत) सुरेन्द्राशी वोलावेसे वाटते. पण त्याच्याकडे डोळे वर करून पढाण्याचीच छाती होत नाही. देवा, ज्या जिवाची ओढ मला रात्रिंदिवस घायाळ करीत आहे त्याची माझ्या हातून आज अशी विटंबना व्हावी काय ? खरोखर शिरावर वीज कोसळून यावेळी मला मृत्यू येईल तर मी आपल्याला मोठी भाग्यवान समजेन. पण माझ्यासारख्या अधमाधम पापिणीला असा सुखासुखी मृत्यू कसा येणार ? अनंत हालअपेष्टांनी होरपळून भाजून तडफडतच मला मेले पाहिजे. धिःकार कामलते, धिःकार असो तुला आणि तुझ्या आसुरी राज्यलालसेला !” (पृ. ५५)

पश्चात्तापदग्रथ कामलता, उद्यामकेतुला स्पष्ट वजावते तेही ह्या संदर्भात अत्यंत योलाचे ठारवे. ती म्हणते, “वास्तविक आपल्या शब्दांनी आपल्या अंतःकरणातील गूढ भाव स्पष्ट प्रकट झाल्यावर मी आजसुद्धा रणांगणावर पाऊल टाकायला नको होते. परंतु प्रेमासारख्या दुर्जिक्य शवतीलाही कामलतेच्या तत्त्वनिष्ठेचा भंग करणे शक्य नाही, ही गोष्ट आपल्या प्रत्ययाला आणून देण्याचा आत्मघातकी मोह मला आवरता आला नाही आणि मी मूळेने आज या अधोर राक्षसी कृत्याने रणभूमीचे पावित्र्य धुळीला मिळविले. परंतु मला आता या असंगल पापकर्माचा अगदी वीट आला आहे आणि स्वजनांच्या रक्ताने रंगून निधालेल्या राजसिंहासनाचा उपभोग घेण्यापेक्षा भिक्षापात्र घेऊन भीक मागत हिंडणे चांगले असा माझ्या वुद्दीचा ठाम निष्चय झाला आहे.” (पृ. ५८)

अंतःकरणात सत्वप्रकाश जागा होताच तमोगुणाचा अवतार संपतो. एक नवाच माणूस जैन जन्माला येतो. मग त्याच्या वृत्तीत, विचारात आणि वर्तनात आमूलाग्र परिवर्तन घडते, अशी दादांची निष्ठा आहे. कामलता ह्या दृष्टीने वोलते तेही महत्त्वाचे आहे. ती म्हणते, “होय. ही कामलताच तुझ्याशी वोलत आहे पण जिने स्वदेशहृत्येच्या पातकाने आपला अधःपात करून घेतला ती मात्र ही कामलता नाही. ती कामलता पश्चात्तापाच्या अग्नीत जळून खाक झाली !” (पृ. ६९)

पश्चात्ताप झालेला माणूस प्रायश्चित्त ध्यायला प्रवृत्त होतो. ते प्रायश्चित्त विविध स्वरूपाचे असू शकते. आपल्या हातून जे वाईट घडले असेल त्याचे परिस्थितीचे असू शकते.

मार्जन करणे हाही एक प्रायशिचत्ताचा मार्ग असू शकेल. कामलतेने कैरवांच्या शत्रूला सहाय्य केले. कैरवांचा घात केला. सुरेंद्रांना कैद केले. कैरव राज्य आता संपूर्ण नष्ट होणार अशी चिन्हे दिसू लागली. उद्दामकेतू आता ते राज्य गिळळकृते करणार हे उघड झाले. तेव्हा सुरेंद्राची मुक्तता करणे आणि कैरव शत्रू उद्दामकेतू नष्ट करणे हा प्रायशिचत्ताचा एक प्रकार कामलतेला पटला आणि मग "उद्दाम-केतूच्या रक्ताने हे हात धुवून काढल्याशिवाय व सुरेंद्राला तुझ्या (कल्पलतेच्या) पुन्हा स्वाधीन केल्याशिवाय या पातकी हातांनी मी तुला स्पर्श करणार नाही" असं ती आपल्या बहिणीला कल्पलतेला शपथेवर सांगते.

पण उद्दामकेतूसारख्या सामर्थ्यशाली दुष्टाला रणांगणावर जिकता येणार नाही हे ती जाणते आणि कपटानेच त्याचा वध करण्याचे योजिते. तसे ती सांगतेही पण-पद्यातून-आणि मग पद्य किंवा संगीत म्हणां, एकरूप होते नाटकाशी.

पद – शठता शठा । हालाहलाचा मध्य मुखि घट ।
 जो वृथा सरलता । त्या नटखटा ॥ धृ. ॥
 खल कपटे अडवावा । पदतली बडवावा तुडवावा ।
 सत्य हेचि जनि । आचार इतर फुकट खोटा ॥ १ ॥

आणि ही कामलतेची घोषणा नाटकात एक नवे चैतन्य निर्माण करते. सामाजिकांनाही एक नवी आशा आणि उत्सुकता जाणवू लागते.

पण उद्दामकेतूही काही कमी राजकारणी नाही. लष्करी सामर्थ्यावरोवरच कपटनीतीही तो बाळगून आहे. धर्मधवजाखाली एक होऊन कैरवांच्या वाजूने लढणाऱ्या राजमंडळात त्याने किंतुरी आणि वेदिली माजविली, राजमंडळातील राजांनी यापुढे लढायचे नाही असा निर्णय घेतला. ते सगळे स्वदेशी परत जायला निघाले ! धर्मनिंदांशी वादवितंड घालून त्यांची आज्ञा उल्लंघून त्यांनी युद्ध वंद करण्याचा एकतर्फी व एकमुखी निर्णय घेतला. धर्मनिंदाची त्याच्या तत्त्वांची व त्याच्या संन्याशांची त्यांनी निर्भर्तर्सना केली. उद्दामकेतू धर्मपक्षाचे सारे बळ अशा प्रकारे खच्ची करण्यात यशस्वी झाला, नीतिनिपुण ठरला.

राजकारणात पोटचेही आडवे आले तर ते हरप्रकारे वाजूला सारले पाहिजे ह्या तत्त्वानुसार उद्दामकेतूची कन्या चंद्रकला त्याच्या ह्या सर्वे कृत्यांना उघड उघड विरोध करते. तेव्हा तिचे युवराजीपद काढून घेऊन तो तिला राजवाड्यावाहेर घालवून देतो.

ह्या सगळ्या बदललेल्या परिस्थितीमुळे कैरव राज्यातर्फे आता लढणार कोण हा प्रश्न साहजिकच निर्माण झाला. सुरेंद्र कैदेत, इतर राजे युद्धनिवृत्त

झालेले. तेव्हा धर्मनिंद स्वतः तरवार हाती घेतात. एक संन्याशी शस्त्र घेऊन अन्यायाशी लढायला सिद्ध होतो. अहिसेचे आणि शांतीचे पालन प्रसंगी शस्त्र धारण करूनही करावे लागते हे दादांचे ठाम मत. धर्मनिंद स्वतः सेनापती होतात आणि संन्याशाचे सैन्य ही कल्पनाच मोठी अभिनव आणि विस्मयकारक आहे पण राष्ट्ररक्षणासाठी, धर्म आणि धर्मरक्षक संन्यासीही वयस्थासारखे उदासीन राहू शकत नाहीत. तेही देशाचे व राष्ट्राचे एक घटक आहेत. राष्ट्रप्रतीत्यांचीही काही जबाबदारी आणि कर्तव्य आहेत. धर्मनिंद ह्या शस्त्रग्रहणाला तयार होण्यापूर्वी नानाप्रकारे धर्मिय राजांना विनंती करतात. त्यांच्या कात्रवर्माची त्यांना जाणीव करून देतात. पण कितुर राजे त्यांचं ऐकत नाहीत तेव्हा ही अद्भूत आणि अभूतपूर्व घोषणा धर्मनिंदांना करणे भाग पडते.

त्याप्रसंगी त्यांनी केलेली भाषणे दादांच्या राजकीय अहिसावादी व शांतिप्रिय तत्त्वज्ञानाचीही चांगली मीमांसा करून जातात. दादाही एकव्रती होते, संन्यासी होते. “काम्यानां कर्मणां त्यागः !” काम्य कर्माचा त्याग म्हणजे संन्यास ही गीताप्रणीत व्याख्या दादांच्या जीवनाला पूर्णतया लागू पडत होती. त्यांनी देशसेवेसाठी सर्वसंगपरित्याग केलेलाच होता. धन वा मान, मद वा पद त्यांना कधी मोहू शकले नाही. ते जवळ चालून आले तरी त्यांनी त्यांचा स्वेच्छेने व लीलया त्याग केला हे त्यांचे चरित्र आणि चारित्र आहे. तेव्हा धर्मनिंदांच्या तसविरीत दादांचे चित्र दिसणे सहज शक्य आहे. धर्मनिंदांची काही वाक्ये म्हणूनच इथे महत्त्वाची ठारावी—

“स्वमताचा अभिमान वाढगणे हे पौरुषाचे लक्षण असले तरी स्वमताच्या नावाखाली प्रतिज्ञेपासून भ्रष्ट होणे हे पौरुषाचे लक्षण खास नाही. हा दुबळेपणा आहे. आणि त्यातही असत्य व आत्मधातकी स्वमताचा आग्रह धरून स्वपक्षाचा विश्वासघात करण्यास तयार होणे म्हणजे या अधमपणाला तर जगात तोड नाही.” (पृ. ७७)

कांग्रेसच्या तत्कालीन टिळक आणि गांधीप्रणीत ध्येयधोरण आणि तत्त्वप्रणाली व कार्यक्रम यांच्याशी विरोध करणाऱ्या स्वपक्षीयांना तर इथे दादांनी संवोधिले नसेल ना ?

“संन्याशाच्या मनगटात ही ताकद केव्हाही असते. त्याने शस्त्रसंन्यास केलेला असला तरी शक्तिसंन्यास केलेला नसतो. किवडूना ही शक्ती परमोत्कर्षाने ज्याच्या मनगटात नसेल तो खरा संन्याशी होऊन शकत नाही. कारण संन्यास हा मद्दत्ता धर्म आहे—नामदर्चा धर्म नाही. ही शक्ती सदैव मनगटात खेळत असूनही तो शस्त्रास कधी स्पर्श करीत नाही हे त्याचे औदार्य आहे—हे त्याचे

पाविच्य आहे. पण तेवढ्यावरून तो अशक्त आहे, भीरु आहे असे समजू नको. तो धैर्याचा मेरु आणि शैर्याचा सागर आहे.” (पृ. ७९)

लोकनिर्णय, लोकांचे हक्क, लोकसंग्रह, लोककल्याण आणि लोकांचे स्वातंत्र्य अवाधित राहण्यासाठी प्रसंगी सशस्त्र लडाही आवश्यक ठरल्यास तो केला पाहिजे ही दादांची राजकीय निष्ठा इथे स्पष्ट दिसते.

आणि धर्मनिंदासारखा जगद्गुरु आपल्या संन्याशांचे सैन्य उभारून लोकनिर्णयाविरुद्ध उभ्या ठाकलेल्या उन्मत्त, अन्यायी आणि जुलमी प्रबळ राजसत्तेला आव्हान देतो तेव्हा सामाजिक यथारून जातात. क्षात्रधर्माचा हा संन्यासी अवतार अनपेक्षित अवतीर्ण होताच एक नवी आशा आणि उत्कंठा त्यांच्या मनाला आकर्षून घेते. सामाजिक वर्ग नाटकात तल्लीन होतो.

सत्य, न्याय, नीती, स्वातंत्र्य आणि सुखशांती नांदण्यासाठी विशिष्ट तत्त्वनिष्ठा बाळगणारे कुणाचीही पर्वा करीत नाहीत. प्रबळ, पराक्रमी पित्याशीही दोन हात करायला ते मार्गेपुढे पहात नाहीत. सर्वजनहिताचे जे असेल ते रोख-ठोकपणे वोलले पाहिजे. निर्भयता, निर्भीडता आणि निर्भीकता ही तत्त्वनिष्ठांची आवश्यक आयुधे. दादांच्या चरित्राचा व चारित्र्याचा हाही एक पैलू होता. ह्या नाटकातील चंद्रकलेचे पात्र ह्या पैलूचाच एक जाजवल्य आविष्कार आहे. त्या दृष्टीने चंद्रकलेचे विचार अवश्य पहावेत.

“समजते (राजकारण) चांगले समजते पण राजकारणात सच्चेपणाचा खूनच पाडला पाहिजे असे काही शास्त्र नाही.” (पृ. ३८)

“पण राजद्रोहापेक्षा सत्यद्रोह अधिक भयंकर आहे.” (पृ. ३२)

“देशद्रोही चोर फितुरी। जे हरामखोर। खलते पातकी अघोर॥धृ॥ (पृ. ३५)

“दीनदुर्बलांच्या रक्ताने माजास आलेल्या ह्या कांतार सम्राटाच्या (प्रत्यक्ष तिच्या वडिलांच्या) विषारी सावलीत हा पिढ धृष्टपुष्ट करण्यापेक्षा कंगाल भिकारीण होऊन उकिरड्यावर कुत्याच्या मौतीने तडफडून मरणेही मी मोठ्या आनंदाने पत्करेन.” (पृ. ६३)

दादा जे जगले तेच आणि तेवढेच त्यांनी लोकांना सांगितले. त्यात वेईमानी वा खोटेपणा किंवा केवळ कल्पनेची हिणकंसताही त्यांनी त्याला स्पर्श दिली नाही. त्यामुळेच दादांच्या नाटकातील पात्रे एकसारखेच, एकविषयी, एकजिनसी व एकसुरी वोलतांना जाणवत असतोल.

धर्मनिंदांनी आरंभिलेले धर्मयुद्ध वंद पडले पाहिजे ह्यासाठी उदामकेतूने रचलेले डावपेच सामाजिकांना सत्य, सत्याग्रह वर्गेरे सुप्रतिष्ठित तत्त्वांचे स्पष्ट विवरण करून जातात. धर्मनिंद अधिपती असले तरी इतर संन्यासीदेखील

आपापले मठ स्थापून होतेच. त्यांचेही लहानमोठे नायक होतेच. उदामकेतु त्या उदासीन संन्याशांच्या नायकांना बोलावून आणतो आणि त्यांना धर्मनिंदाने आरंभिलेले युद्ध, त्यांच्याविरुद्ध युद्ध पुकारून किंवा सत्याग्रह करून वंद पाडायला फर्मावितो. पण ते यतिनायक ह्या दोन्ही गोष्टींना नकार देतात. तेव्हा उदामकेतु त्यांना कैद करून अंधाच्या कालुरुगति वंद करण्याची शिक्षा फर्मावितो. (काळचा पाण्याच्या शिक्षेची आठवण व्हावी.)

ह्या प्रसंगांच्या अनुरोधाने दादांनी सत्याग्रह ह्या गांधीप्रणीत, शांतिप्रधान, अंहिसात्मक तत्त्वाचे विश्लेषण केलेले आहे. सत्याग्रह हा नेभलटांचा, भेकडांचा आणि दुवळचांचा धर्म नाही. उदामकेतुसारखा हिसाचारी, अत्याचारी, जुलमी, युद्धपिंपासू आणि कूरकपटी राजादेखील सत्याग्रहाच्या तत्त्वाला प्रतिष्ठित समजतो. त्या मार्गाने युद्धे वंद पडू शकतात हावर विश्वास ठेवतो पण त्याच-वेळी हेही स्पष्टपणे सांगतो की, “तुमच्यासारख्या नादान भेकडांच्या हातून सत्याग्रह यशस्वीपणे पार पडेल असे आम्हाला आता वाटत नाही. सत्याग्रह हा मर्दाचा मार्ग आहे—नामर्दाचा मार्ग नाही.” (पृ. ८७)

सत्याग्रहाप्रणाणेच, शांदिक तीव्र निषेधाचा मार्ग अवलंबिणेही फक्त सामर्थ्यशाली पराक्रमालाच शोभून दिसते. भ्याडपणा, दुवळेपणा आणि युद्धभय लपविण्यासाठी उसने अवसान आणून सविनय तीव्र शांदिक निषेध करणे हास्यास्पदच ठरते. हेही दादांनी ह्या संन्याशांच्या, दुय्यम नायकांच्या वर्तनाद्वारा दाखवून दिलेले आहे. उदामकेतु त्यांना कपटाने कैद करवितो तेव्हा ते असाच तीव्र सविनय शांदिक निषेध करतात पण त्याचा उदामकेतुवर काहीच परिणाम होत नाही. उलट तो त्यांचा निषेध सहर्ष स्वीकारतो, मंजूर करतो आणि त्यांची थट्टा उडवितो. विरोधकांच्या अनुयायांत फूट पाइण्यासाठी नेहमी तत्पर असलेला उदामकेतु ह्या सत्याग्रहाचा उपयोग भेदनीतीसाठीच करून घेतो. धर्मनिंदाना हे संन्यासी उपयोगी पडू नयेत, धर्मांनंदांचे सैन्यवळ वा नैतिक बळ वाढू नये म्हणून तो हा सत्याग्रहाचे नाटक अवश्य व्हावे म्हणून प्रयत्न करतो. पण त्याचाही उपयोग होत नाही. धर्मनिंदांचे नैतिक बळ कमी होत नाही. ते हा सत्याग्रह व हे सत्याग्रही ह्यांची कत्तल करून युद्धभूमीचा मार्ग अवलंबायला सिद्ध होतात. तेव्हा हे संन्याशांचे सत्याग्रही नायक धर्मनिंदाला शरण जातात. प्राण वाचविण्यासाठी धडपड करतात. सर्व अनुयायांना त्यासाठी वाट फुटेल तिकडे पळून जाण्याचा धर्मसिंहासनाधिपती म्हणून आदेश देतात !

सत्याग्रह हा आपल्याला मनोमय पटलेल्या निर्भेळ सत्याच्या रक्षणासाठी आग्रहपूर्वक करायचा असतो. कुणी धाक दाखविला, बडगा हाणला, प्रलोभन पुढे

कैले आणि त्यांपायी आपण सत्याग्रह आरंभिला तर त्या सत्याग्रहाच्या महाने तत्वाची प्रतिष्ठा जाते. उदामकेतूच्या बडग्याला भिऊन काही संन्यासी सत्याग्रहाचा मार्ग अवलंबितात तेव्हा ते त्या महान् तत्वाला काळीमा फासतात कारण सत्याग्रह हा भीतीपोटी वा कुणाच्या सांगण्यानुसार अवलंबायचे तंत्र नाही. स्वतःला पटलेल्या, स्वतः परीक्षून स्वीकारलेल्या सत्याच्या संरक्षणासाठी हा आग्रह धरायचा असतो. एकाच्या बडग्याला भिऊन आरंभिलेला सत्याग्रह दुसऱ्याने बडगा उगारताच पार कोलमडून पडेल. आणि तसे घडतेच. उदामकेतूच्या बडग्याला भिऊन केलेला सत्याग्रह धर्मनिंदांनी बडगा उभारताच वंद पडतो. सत्याग्रही वाट फुटेल तिकडे पलत मुटतात !

उदामकेतूसारख्या उन्मत्त राज्यकर्त्याला प्रत्यक्ष स्वतःच्या मुलीकडून अपमान व विरोध सहन करावा लागतो. त्याची कन्या चंद्रकला लोकांचे नेतृत्व करून उदामकेतूला जनमतापुढे वाकायला सांगते, जनमताचा आदर केल्याणिवाय सत्ता टिकणार नाही म्हणून त्याला पुनःपुन्हा वजावते. राज्यकर्त्यानी जनतेच्या नेतृयांशी बोललेच पाहिजे. ते नेतृत्व नावडते म्हणून ते टाळता येणार नाही. त्या नेतृत्वाला झुगाशेन जनतेशी वातचीत होऊच शकणार नाही, हे दादांनी प्रतिपादन केलेले तत्त्व त्या काळच्या राजकीय परिस्थितीतील काही प्रश्नांचे वा समस्यांचे उत्तर असू शकेल. त्रिटिशांनी गांधीजींशी वा तत्सम नेतृयांशी वातचीत केलीच पाहिजे असे त्याकाळी बोलले जाळ होतेच. आणि अशी वातचीत करून राज्यकर्त्यानी जनमताचा आदर राखलाच पाहिजे हेही दादांचे प्रतिपादन आहे. तसा आदर न राखला तर तो राजधर्म नव्हे आणि त्याचे परिणामही चांगले होणार नाहीत असा इशारा दादा स्पष्ट देतात. चंद्रकला म्हणते, “महाराज लोकमताला पायदळी तुडवून आपण आज राजधर्मचिं भंग करीत आहात हे टीक नाही. ही लोकांची वंचना आहे. हा लोकांचा विश्वासघात आहे. तो आपल्याला भोवल्यावाचून राहणार नाही.”

सत्तांध जन-वंचका । नृपति न च गणिति बृध
तस्करचि तो निका । स्वजन धिक्कारिती करिती दुलांकिका ॥ धृ. ॥
नुरतेचि सुरता । नृपर्धर्म विमुखा
विनिपात शतधा । त्या हृतविवेका ॥ १ ॥”

आणि खरोखरच शेवटी ह्या विवेकहीन उदामकेतूचा संपूर्ण विनाश होतो. जनतेचे नेतृत्व करणारी प्रत्यक्ष त्याची कन्या चन्द्रकला जनतेचे सैन्य घेऊन वडिलांच्या छावणीला गराडा घालते व त्याला कैद करू इच्छिते पण तेवढ्यात कामलता कपटनाट्य योजून त्या उदामकेतूचे शिरच त्याच्याच खडगाने धडापासून वेगले करते. एका जुलमी, नराधम, कूर व जनमत पायदळी तुडविणाऱ्या कामान्ध सावं-

भौम सम्राटाचा असा भीषण अंत होतो. कामलतेला स्वजनाविस्त्रद्ध केलेल्या स्वकृत्यांचा पश्चात्ताप होतो. स्वजनांचे रक्त सांडले ह्या पापाचा पाढा वाढून त्यावदल कठोर प्रायशिच्छा त्याच स्वजनांच्या हातून घ्यायला ती सिद्ध होते. पश्चात्तापदग्ध मनोवस्थेत सूडाने पेटलेली कामलता कामलंपट उद्घामकेतुच्या प्रेमाला आपण वण झालोत असे कपटनाटच करीत त्याचा शिरच्छेद करते.

धर्मनिंदाचे सैन्य विजयी होते. आणि ते सगळे संन्यासी पुनः शस्त्र टाकून विगांगी बनतात. आता चंद्रकला उद्घामकेतुचा वारस म्हणून कान्तार साम्राज्याची राणी झालेली आहे. तिनं कैरवांचे स्वातंत्र्य आणि जनमताचा कील शिरसामात्र केला आहे.

ह्या नाटकाच्या शेवटल्या प्रवेशातली ही काही वचने पढा. दादांचे राजकीय तत्त्वज्ञान ती प्रकट करीत आहेत. भारताच्या, तत्कालीन परिस्थितीच्या पाश्वं-भूमीवर ह्या ओजस्वी विचारांचे तेज त्यांच्या देशभक्तीला वेगळीच उंची प्रदान करीत आहे.

चंद्रकला : अरेरे ! या लोकोत्तर पुरुषाचा अखेर असा भयंकर अंत झाला. का ? दीनदुर्बलांच्या रक्ताकरिता हप्पलेल्या उन्मत प्रबलांनो, या कान्तार सम्राटाच्या उदाहरणाने वेळीच सावध व्हा आणि पतितांचा वाली परमात्मा हे तत्त्व लक्षात ठेवून त्याने दिलेल्या सामर्थ्याचा दुर्बलांच्या नाशाकडे दुरुपयोग करू नका. नाहीतर.....

हरिल परमेश हा शौर्यमद ! मर्दुनी महा कर्दनकाला ॥ धृ. ॥

तुदुवुनि क्षणि या । राज्यवैभवा । करिल ठार कुला ॥ १ ॥

लोकशाहीचा संपूर्ण विकास दर्शविण्यासाठी दादांनी कल्पलतेच्या तोडी घातलेला हा विचार पढा-

“ लोकनिर्णयाच्या तत्त्वाचा कैरवात पूर्ण विकास व्हावा म्हणून त्यास घालण्यात आलेली राजकुलोत्पन्नत्वाची मर्यादा मी आज काढून टाकलेली आहे.”

याचाच अर्थ असा की यापुढे लोक ज्या कुणाला निवडून देतील तो गादी-वर वसेल. तो मग गांधीजी म्हणत तसा अगदी हरिजन आणि अवलही असेल.

चंद्रकला लगेच. सर्व गुलाम राष्ट्रांना स्वातंत्र्य वहाल केल्याची घोषणा करते. आणि धर्मनिंद धर्मांची आज्ञा म्हणून फर्मान काढतात की—

“ सभासदहो, आता आपणा सर्वांना परमश्रेष्ठ धर्मसिंहासनाची अशी धर्मज्ञा आहे की दुर्बलांचा संहार हा प्रबलांचा धर्म नसून त्यांचा उद्धार हा द्वाचा धर्म आहे, हे सदैव लक्षात ठेवून परस्परांनी परस्परांशी वंधुत्वाच्या नात्याने, समतेने व ममतेने वागावे आणि जगातील परस्पराहारी युद्धे वंद पाढून शांतता व सुध्यवस्था प्रस्थापित करावी.”

दादांनी, हिंदूधर्मचि विश्वकल्याणकारी ममताधिष्ठित समतेचे मानवी-मूल्यांकित तस्व प्रभावीपणे जनतेपुढे मांडलेले आहे.

दादा 'पोएटिक जस्टीस'चे चहाते आहेत. सर्वंसामान्यांच्या सापेक्ष भावना ते नाटकातून व्यक्त करतात. दुष्टाला शासन, अन्यायाचे परिमार्जन, चांगल्याचे भले होणे, आदर्शीना विजय लाभणे, इत्यादी गोष्टी व्यवहारात कदाचित दुर्लभ पण दादा वाड्मयात ह्या आवर्जून वर्णिताना दिसतात. ते आशावादी आहेत. जनतेला राष्ट्रभक्तीने चेतविताना त्यांना निराश अवस्थेत लोटणे आणि मानसिक वैफल्य जाणवू देणे कसे लाभदायक ठरणार? म्हणूनच दुर्जनांचा नाश आणि मुजनांचा विजय दादांनी वर्णिला. तत्कालीन राजकारण, त्यातील जहाल, मवाळ, आदी पक्ष, ब्रिटिश सत्तेशी लोकमताच्या आदरावद्दल आणि त्यांच्या स्ववंनिर्णयाच्या हृकावद्दल चाललेला लढा व त्यासाठी गांधींनी वापरलेली सत्याग्रह, अहिंसा, आदी वैचारिक पण कृतिप्रधान शस्त्रे तसेच काहीच्या मते आवश्यक असलेला जनतेचा सशस्त्र उठाव इत्यादी कालोचित वावीचे नाट्यमय दिग्दर्शन दादांनी सर्वांथिने रसिकांपुढे मांडले आहे.

वैचारिक मंथन कृत सैद्धान्तिक निर्णय प्रस्थापित केल्यावर तदा उपयुक्त राजकीय तस्वप्रणालीचा देशाच्या स्वातंत्र्यासाठी पुरेपूर उपयोग व्हावा म्हणून प्रसार व प्रचार करण्यासाठी सर्वेस्तरीय सामाजिकापर्यंत एकसमयावच्छेदे पोहोचण्याचे नाटकासारखे दुसरे अन्य प्रभावी माध्यम असू शकत नाही हे ओळखूनच दादांनी नाट्यलेखनाची विनंती मोठ्या आनंदाने स्वीकारलेली आहे.

राजकारण आणि धर्मकारण एकत्र नांदविणान्या शिवशाहीचा आदर्शही दादा विसरलेले नाहीत. धर्म आणि स्वदेश ह्यांचे हितसंबंध परस्परांत अतूटेने गुंतलेले आहेत. जनतेच्या मुक्तीसाठी मग ती आध्यात्मिकच नव्हे तर सामाजिक, आर्थिक वा राजकीय असो ती मिळविण्यासाठी धर्म पुढे च सरसावला पाहिजे. धर्मवीरांनी ही सर्व स्वातंत्र्ययुद्धे, हे सर्व मुक्तीचे लढे लढविलेच पाहिजेत. सनातन हिंदुधर्म ह्याही वावतीत माधारी राहणार नाही हे दादांनी समर्थपणे या नाटकात दाखवून दिले आहे. लोकशाहीची तत्त्वे, ममताधिष्ठित समतेचे सूत्र आणि दुर्वलांच्या, सज्जनांच्या रक्खणाचे त्रीद, हिंदूधर्मने अंगिकारलेले आहे; व खरा धर्म हाच होय हे दादांचे चपखल प्रतिपादन आहे. त्यासाठीच 'धर्मसिहासन' निर्माण झाले आहे.



७. शीलसंन्यास

‘शीलसंन्यास’ हे दादांचे रंगभूमीवर न आलेले नाटक. “मॉरिस मेटर-लिंक”च्या ‘मोनावृत्ता’ची मध्यवर्ती कल्पना दादांनी स्वीकारलेली आहे असं म्हणतात. पण तसे वाटत नाही. ‘मोनावृत्ता’ नाटकाच्या कथानकाचा केवळ सांगाडा दादांनी वापरलेला आहे. एक राणी आपल्या लाडो प्रजाजनांना पारंत्र्य, हाल, कष्ट, अपमान, उपासमार, मृत्यु ह्यापासून वाचविष्ण्यासाठी आपल्या शीलाचा बळी द्यायला तयार होते. पतीवर असीम प्रेम असूनही ह्या प्रतिव्रत्तावर ती स्वहस्ते निखारा ठेवायला सिद्ध होते. हा एक त्या कथानकातील धागा दादांनी पकडला आहे. बाकी ह्याचे मागचे पुढचे धागेदोरे, ह्यामागचे तत्त्वज्ञान ह्या त्याच्या इष्टानिष्टतेची मीमांसा आणि कार्यकारण परंपरेची ताकिक जुळवणी त्यांनी स्वतःच्या जीवननिष्ठेतून केलेली आहे.

‘मॉरिस मेटरलिंक’ हा तत्त्वज्ञ होता, एका स्त्रीने—एका राणीने—आपले शील बळी देऊन अनेकांच्या, प्रजाजनांच्या सुखासाठी केलला त्याग ही घटना पाश्व-भूमीला टाकून मेटरलिंकने मानवी मनाचे पापुद्रे हळुवारपणे उलगडलेले आहेत. माणसाच्या मर्यादा ओळखलेल्या आहेत. त्याचे प्रभावी चित्रणही केलेले आहे. जीवन महत्त्वाचे आहे. जगणे, सुखाने जगणे माणसाला हवे आहे. त्यासाठी असत्याचे कोष स्वतःभोवती विणून त्यात मशगुल होण्याचे त्याला अधिक पसंत आहे.

हे नाटक दादांनी बलवंत नाटकमंडळीसाठी लिहायला घेतले. पण ते अर्धवटच राहिले. पुढे समर्थ नाटक मंडळीने तर त्याच्या तालमीही सुरु केल्या होत्या. पण प्रयोग मात्र झाला नाही. त्यावेळी नाटकाची संहिता किंती पानी होती आणि कशी होती हे कळणे आज अशक्य आहे. कारण आजची शील-संन्यासची सत्तर पानांची प्रकाशित संहिता उपलब्ध अशा छापील सुमारे तीनशे पृष्ठे होतील इतक्या उपलब्ध हस्तलिखित पृष्ठातून साकारलेली आहे, असे त्यांची कन्याकु. मालतीजोशी हिने प्रस्तावनेत लिहिलेले आहे. हा प्रचंड संक्षेप वामनराव दादांचे नीजी सचिव आणि भाचे कै. नामा अभ्यंकर यांनी केलेला आहे. दादांच्या नाटचलेखनाशी आणि विचारप्रणालीशी ते अत्यंत जिव्हाळ्याने समरस झालेले

होते. नव्हे दादा नाटक लिहीतच नसत. फक्त बोलत असत. लिहिण्याचे काम करीत ते हे कै. अभ्यंकरच, असे अभ्यंकरांनीच त्यांच्या आत्मचरित्रात लिहून ठेवलेले आहे. त्यामुळे प्रस्तुतचे 'शीलसंन्यास' दादांना अन्याय करणारे तर कधीच असणार नाही.

मानवी जीवनाचे व मनाचे हे सत्यशोधन हा मेटरलिंकचा उद्देश. पण दादांनी ह्यात राजकीय तत्त्वज्ञान शोधले आहे, मानवी मनाच्या खोल तळाशी जाण्याचे दादांनी अव्हेरिले आहे. मेटरलिंकच्या तत्त्वज्ञानाचा संघर्ष मानसिक आहे, दादांचा राजकीय आहे. मेटरलिंक दोन मनांचा विचार करतो. दादा दोन मतांचा विचार करतात. स्वतःसाठी जगणे आणि देशासाठी जगणे, ह्या दोन जगण्यातील पाविच्य, नीती, आदी संबद्ध मतांचा उडणारा गोंधळ, संघर्ष दादांनी रंगविला आहे.

मेटरलिंकच्या 'मोताव्हेंना'चे स्वैर रूपांतर श्री. वि. वा. शिरवाडकरांनी केलेले आहे. 'वैजयंती' ह्या नावाने साकारलेल्या ह्या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाट्योत्सवात दि. ७ मे १९५० रोजी झाला. दादांचे 'शीलसंन्यास' नाटक मात्र ह्याथाधी लिहिलेले असले तरी ते प्रकाशित झाले ते १७-७-१९५७ मध्ये.

'वैजयंती'च्या पहिल्या अंकाचे सार असे-रूपनगरचे, एक छोटे राज्य. त्याचा 'जयपाल' हा राजा. त्या रूपनगरला शत्रूनं दीर्घकालीन वेढा घातलेला म्हणून प्रजा संत्रस्त, सरकारी भांडारातील धान्याचा शेवटला कणही संपलेला. दारूगोळाही खलास. बाहेरून कुमक वंद. सर्वत्र निराशा, राजधानीत वेवंदशाही माजण्याची लक्षणे. भूक, उपासमार, दैन्य, निराशा आणि वैफल्य यांचे थैमान! अशावेळी प्रजेचे हित ध्यानात घेऊन राजाने काय करावे? 'जयपाल' तहाची बोलणी करायला आपले प्रतिनिधी पाठवितो. ते परत येत नाहीत. मग पाठवितो तो आपल्या प्रत्यक्ष वयोवृद्ध काकाला, 'विश्वपाला'ला ही बोलणी व्हायची आहेत शत्रूपक्षाच्या प्रधान सेनापतींशी, 'रत्नाकरा'शी. तो रानटी, कूर, अशिक्षित, असंस्कृत शिपाईगडी आहे, अशी समजूत जयपालाची. पण त्याचा काका प्रत्यक्ष भेटून आल्यावर सांगतो की तो रत्नाकर तसा नाही. भला आहे, सज्जन व विद्वान आहे, व्यासंगी आहे. त्याच्याशी तह झालेला आहे. तहाच्या अटी...

पण ह्या सांगण्याआधी त्या अटीतील एका विचित्र अटीचे परिणाम लक्षात घेऊन व्यक्तविलेले आहे, एक तत्त्वज्ञान. व्यक्तीं मोठी की समुदाय मोठा? त्यागाचे मोल फारच मोठे. व्यक्तीने समुदायासाठी त्याग करायलाच पाहिजे. समुदय साधतो तो समुदाय. सर्वांचा उदय, सम्यक् उदय, त्याचे साधन कधीकधी असते एका व्यक्तीचा त्याग, सर्वस्वाचे बलिदान, मानवजातीच्या कल्याणासाठी

ही व्यक्तीचा त्याग व्हांगलोच हवां. व्यक्तीवरील प्रेम मोठे की मानवजातीचा समादेश करणारे समुदाय-प्रेम मोठे ? हे मानवजातीला कवटाळारे समुदायप्रेम मोठे, अधिक पवित्र. पतीवरील पत्नीच्या प्रेमाच्या पावित्र्यापेक्षाही ह्याचे मोल अधिक. सद्गुण, दुर्गुण व नीती अनीती—हांची व्यक्तिसापेक्षपणे व्याख्या करणे कधी उचित ठरत नाही. मानवजातीच्या कल्याणाचा विचार ह्या व्यक्तिसापेक्ष विचारापेक्षा अधिक मोलाचा, ह्या समिटिसापेक्ष विचारानुसार, व्यक्तिसापेक्ष पावित्र्याची आणि नीतीची व्याख्या कदाचित वाजूला ठेवावी लागेल. पण ते करणे आवश्यक.

हे सगळे तातिक विचारमंथन, जवपाल आणि विश्वपाल ह्यांच्यात होते. हे तत्त्वज्ञान जगाला सांगणे सुलभ असते. पण त्याचा संवंध व्यक्तिगत, खाजगी जीवनाशी आला तर ? त्या तत्त्वज्ञानाचे पाळन करतांना, व्यक्तिगत खाजगी जीवनावर घाला पडत असेल तर ? रूपनगरच्या लाखो प्रजाजनांचे प्राण आणि स्वातंत्र्य अवाधित राखण्यासाठी, स्वतःच्याच पत्नीच्या शीलाची आहुती द्यावी लागणार असेल तर ? अशी पाळी जवपालावर येते आणि मग तो ह्या तत्त्वज्ञानाला ठोकरतो. “ववतुं सुकरंसिदं दुष्करमध्यवस्थितुम् ।” बोलणं सोपं पण करणं कठीण असतं. मग इथे संघर्ष निर्माण होतो. लाखोंचे हित ठोकरून स्वतःचेच तेवढे सुख व मानसिक समाधान राखण्याचा निर्णय घेतला जातो.

रूपनगरचा वेढा उठेल असे रत्नाकर आश्वासन देतो. अन्नाचा व शस्त्रांचा पुरवठा रूपनगरला होईल आणि प्रजेची उपासमार आणि लाखोंचे मृत्यु टळतील व स्वातंत्र्य अवाधित राहील ह्याची रत्नाकर हमी देतो पण त्यासाठी अट घालतो, की जवपालची लावण्यवती तसण पत्नी, ‘वैजयंती’ आजच एका रात्रीसाठी रत्नाकराच्या तंबूत एका वस्त्रानिशी व एकटी आली पाहिजे. जयपाल ही अट ठोकरतो. सर्व प्रजेचा सर्वस्वी नाश त्याला मान्य असतो पण स्वतःच्या सर्वस्वावर निखारा ठेवणारी—अट त्याला अमान्य नसते. समुदायासाठी व्यक्तीने त्याग केलाच पाहिजे हे मान्य करणारा जवपाल तो त्याग स्वतःच व स्वतःच्या पत्नीनेच करण्याची पाळी येताच ते तत्त्वज्ञान झुगाहन देतो—वैजयंती रत्नाकराच्या तंबूत आज रात्री जाणार नाही म्हणून निर्णय घेतो. ही अट मान्य असणाऱ्या काकांना शिव्या मोजतो,

पण वैजयंती ह्या अटीला तयार होते. लाखे प्रजाजनांचे प्राण व रूपनगरचे स्वातंत्र्य वाचविण्यासाठी ती आपल्या शीलाचा बळी द्यायला पतीच्या व आपल्याही इच्छेविरुद्ध सिद्ध होते. ती त्या रात्री रत्नाकराकडे जायचा आपला निर्धार स्पष्ट करते.

भवभूतीच्या उतररामचरिताचा नायक प्रजेच्या अनुरंजनासाठी “जानकी-मपि मुळवतो नास्ति मे व्यथा ?” जानकीचाही स्वतःच्या प्राणप्रिय पत्नीचाही त्याग करावला तवार आहे, त्यावेळी मला काहीही व्यथा होणार नाहीत, असे स्पष्ट सांगतो. जयपालावर केवळ प्रजानुरंजनासाठी नव्हे तर प्रत्यक्ष त्यांच्या प्राणांच्या रक्खणासाठी प्राणप्रिय पत्नीच्या शीलाचा बळी द्यायची पाळी आलेली आहे. तो ते अमान्य करतो.

वैजयन्ती मात्र, हजारो लोकांचं जीवन मोलाचं मानते. स्वतःच्या शीलापेक्षा आणि ती केवळ कर्तव्य म्हणून त्या रात्री रत्नाकराच्या तंबूत जायला निघते.

जयपाल वेडापिसाट वनतो. वैजयंतीला टाकून बोलतो. तिची वाटेल तशी निर्भर्तना करतो. तिचे प्रेम नाटकी म्हणून लायाडतो. अधिकान्यांना तिला कैद करायला सांगतो—पण अधिकारी तसे करीत नाहीत. वैजयंतीच्या निर्णयालाच त्यांचीही मान्यता असते. सगळेच जयपालाच्या स्वार्थाविरुद्ध, समुदायाचे हित राखण्यासाठी त्याच्या विरुद्ध जातात, शेवटी तो अर्धवट तरवार उपसून वैजयंती-कडे जातो. ह्या अपमानातून सुटण्याचा एक वेगळा मार्ग वैजयंतीला सुचवितो—“वैजयंती ह्या तरवारीच्या एका आघाताते...” पण वैजयंतीची तशीही इच्छा नाही. ती तो मार्ग नाकारते आणि रत्नाकराच्या तंबूकडे निघूते.

ह्या काहीशा राजकीय कथानकाचा निव्वळ आधार घेऊन प्रकर्षणं येतं ये मानवी जीवनाचं तत्त्वज्ञानच. मानवी मनात खोल दडलेले विचित्र संघर्ष आणि स्वार्थचि, वासनाचे चिखल आणि सामान्य मानवी मनोची क्षुद्र अगतिकता. मग पुढे येतं ते त्यावर विजय मिळवू पहाणारं एक असकल पण वास्तव तत्त्वज्ञान. असे एक जीवनमूल्य की.जे रोजच्या व्यवहारात महत्वपूर्ण वाटणाऱ्या व्यक्तिनिंठ जीवनमूल्यांना दूर सारेल. “एका व्यक्तीवरील प्रेम पवित्र असतं यात शंका नसते पण ज्या प्रेमाच्या वाहूपाशात सान्या मानवजातीचा समावेश होतो, ते त्याहूनही पवित्र फारं अधिक पवित्र आहे.” व्यावहारिक सद्गुण, दुरुण, नीती अनीती—ही देखील ह्या व्यापक प्रेमाभुळे केव्हा केव्हा मागे पडतील.

रूपनगरचा वचाव व्हायचा असेल तर राजकीय वाटावाटीत, रत्नाकराने टाकलेल्या अटीत वैजयंतीच्या शरीरसुखाची मागणी आहे. राजकीय पातळी-वरून एन्हाच हे नाटक व्यक्तिपातळीवर येतं, आणि मग माणसाची अपूर्णता बदवून जातं. वयोवृद्ध विश्वपाल, रत्नाकराच्या सुविद्यतेने, सुजनतेने, सद्गुणाने आणि विद्वत्तेने भारावलेला आहे. त्याचे औदीर्दायीही त्याला प्रभावित करते पण तो त्याने घातलेल्या वरील वैष्यिक अटीवडल बोलताना म्हणतो, “पण पृथ्वीतलावर असा कोणता ज्ञानी अथवा सद्गुणी मनुष्य आहे की ज्याच्या अंतः-

करणाच्या कोपन्यामध्ये एखादी राक्षसी कल्पना घर करून बसलेली नाही ? विवेक आणि वासना, न्यायवुद्धी आणि दुराग्रह, उदारता आणि स्वार्थ यांच्यातील चिरंतन संग्राम माणसाच्या अंतःकरणात चालू असतो. औदार्याच्या विशाल छायेमध्येच हीनता दडून बसलेली असते. मानवाच्या अपूर्णेची सनातन कहाणी आहे ही ! कोण यातून मुक्त आहे ?

हाच विश्वपाल पुढं म्हणतो, “व्यक्तिगत सुखदुःखाच्या आणि अहंतेच्या सरहदी तू ओलांडल्यास तर ते दुःख दुःखही राहणार नाही.”

ह्या नाटकात जंयपाल राजा असला तरी त्याचं कर्तव्य राजकीय लढायातून आखलेलं नाही मनुष्य आणि समाज ह्यांच्या संबंधावरील तत्त्वज्ञान मांडतांना हे कर्तव्य सामाजिक बनतं, म्हणूनच वैजयंतीला आपल्या प्राणप्रिय पत्नीला शत्रूच्या तंबूत एका रात्रीसाठी पाठविण्याच्या कल्पनेनंसुद्धा अतीव अपमानित होणाऱ्या, आणि स्वार्थविर व व्यक्तिगत सुखावर होणारा हा भयानक आघात सहन न करू शकणाऱ्या जयपालाला एका अगतिक माणसाला ह्याचा काका विश्वपाल जो उपदेश करतो तो मानवी जीवनाचा एक सामाजिक दृष्टिकोन मांडून जातो.

विश्वपाल म्हणतो, “जयपाल, हा आघात भयानक आहे, असह्य आहे हे मी ओळखतो. पण आपण शांत चित्तानं विचार केला पाहिजे. सामाजिक कर्तव्य आणि वैष्यिक दुःख यांच्यातील अंतर ओळखलं पाहिजे.” पुढे तो सांगतो, “जीवन हे सर्वथेष्ठ आहे. नीती, अनीती, मान-अपमान या कल्पना आहेत, पण जीवन हे सत्य आहे ! कल्पनासाठी सत्याचं बलिदान करायचं ? आणि इथं तर एका जीवनाचा नव्हे तर सहस्रावधी जीवनांचा प्रश्न आहे.”

दादांच्या शीलसंन्यास नाटकाच्या पहिल्या अंकाचा ठोकळमानाने कथाभाग थोडाफार असाच आहे. पण तपशील पहिलाना जाणवते की नाटक राजकीय तत्त्वज्ञानाचे विवेचन करीत आहे. व्यक्तिगत मानवी पातळीवर उतरू पाहणारे नाटक दादांनी पुन्हा राजकीय स्तरावर नेले आहे. मेटरलिंकच्या हे अगदी उलट जाणवते. मेटरलिंकचा राजा, मानवी आहे. त्याची कर्तव्ये राजकीय नसून सामाजिक आहेत. तो व्यक्तिगत मानवी तत्त्वज्ञानाशी नाते सांगतो तर दादांचा राजा त्याला पुन्हा राजकीय बनवतात. तो राजा ‘चन्द्रकान्त’ म्हणतो-

“या निकराच्या प्रसंगी माझं स्वतंत्र अस्तित्वच मला राहिलेलं नाही. माझं राष्ट्र हाच मी आणि माझ्या राष्ट्राचं सुखदुःख हेच माझं सुखदुःख.” (पृ. ७)

राष्ट्रासाठी व्यवतीने अंतःकरणात उसळणाऱ्या स्वाभाविक विकारांना वाव न देता त्याना दावून टाकून त्यावर विजय मिळविणे हेच दिव्य सामर्थ्य होय, असे तो मानतो. आणि यामुळेच ‘माणसाची अपूर्णता’ सांगणारे मेटरलिंकचे

तत्त्वज्ञान दूर राहते. मेटरलिंकच्या संपूर्ण नाटकात कुठेही नसलेला राष्ट्रवाद दादांच्या ह्या नाटकात ठायीठायी आढळतो. मेटरलिंकचा राजा, राणी, सेनापती—सगळी आधी माणसे आहेत. मानवी अगतिकतेने, अपूर्णतेने साकारलेली अमून, जीवन श्रेष्ठ मानून त्याच्या रक्षणासाठी त्याला जेवढे सुखी करता येईल तेवढे करण्यासाठी सतत धडपडणे त्यांचे ध्येय आहे. सामाजिक कर्तव्य पार पाडतानाही ते व्यक्तिगत उंचीच्या वर अगतिकतेने जाऊ शकत नाहीत. उलट दादांची पात्रे देशभक्तीने भारलेली आहेत. भव्य, दिव्य, ध्येयवादाने ते वेडे झालेले आहेत. समाजासाठीच नव्हे तर राष्ट्रासाठी सर्वस्वाचा त्याग सहजगत्या करायला ते सदैव तत्पर आहेत.

मेटरलिंकची 'मोनाबहूना' किंवा 'वैजयंती' लावण्यवती युवती म्हणून तिच्यावर राजा मोहित होतो. ती दरिद्री, तिच्याबद्दल निदास्पद अफवा पसरलेल्या तरी तो तिला आपली राणी करतो. ती उपकृत होते. एक सर्वसामान्य स्त्री म्हणून ती जगते. राजाची राणी व्हायरचं भाग्य लाभलं म्हणून स्वतःला कृतार्थ मानते. पहिलं प्रेम ती व्यावहारिकतेने विसरते. इतर कुठल्याही स्त्रीप्रमाणे आपल्याला अपेक्षित तेवढे सुख तो देतो एवढानेही ती संतुष्ट असते. आपल्या पतीवर प्रेम करते. त्याच्याकडून उलट अनुभव येत नाही तोवर त्याच्याशी प्रामाणिकपणे पत्नी म्हणून जगत असते.

दादांची 'रत्नप्रभा' अशीच लावण्यवती युवती. राजा चंद्रकांतही तिच्यावर म्हणूनच आसक्त. पण ती पहिल्या प्रेमाला एकनिष्ठ राहून राजाच्या मागणीला प्रथम नकार देते. पण पुढे केवळ राष्ट्रप्रेमापायी, ती पहिले प्रेम बाजूला सारून ह्या राजाशी विवाह करते. इथे राजा उपकृत आहे. तीच सांगते, "महाराज, माझ्यावरील प्रेमाच्या निराशेने झुरणीस लागून आपण मृत्युश्ययेवर अंतकाळच्या वेदनांनी विवहळत पडला असताना, आपण माझ्या आपत्काळी माझ्यावर केलेल्या अगणित उपकारांची फेड करण्यासाठी आणि आपल्या अकाळी निधनाने या कांचनाच्या अनाथ राष्ट्राची होणारी भयंकर हानी टाळण्यासाठी अनेक वपणपूर्वी 'सूर्यकांता' ना दिलेलं पाणीदानाचं वचन मोडून प्राप्त कर्तव्य म्हणून आपल्या गळधात माळ घालायला तयार झाले." (पृ. ७) इथे प्रेमापेक्षा राष्ट्र थेष्ठ आहे. प्रेमाच्या आणाभाका राष्ट्रावरील आपत्तीपुढे झूट आहेत.

राजा आपल्या लाडक्या राणीला शत्रूच्या गोटात एका रात्रीसाठी पाठवायला तयार होत नाही ह्या संदर्भात मेटरलिंक सर्वमान्य मानवी मनाची घडणच जबाबदार धरतो. अनेकांच्या सुखासाठी एकाच्या सुखाचा वळी द्यायचा हे तत्त्वज्ञान सांगायला सोपे तरी आचरायला कठीण. इथे मेटरलिंक थांबतो. यात तो

राष्ट्रवाद कुठेही आणत नाही. किंवा हा मनाचा संवर्बं राष्ट्रीय पातळीवर नेत नाही. दादा मात्र असे करतात. पुढील संवाद पहा—

कृष्णकांत (राजाचे वडील) : राष्ट्रहितधर्मच्या पालनासाठी दुसऱ्याच्या बायकोच्या पावित्रावर पाणी सोडायला तयार होणारा मनुष्य स्वतःच्या बायकोवर प्रसंग येताच राष्ट्रहिताला लाथाडायला तयार होईल अशी माझी कल्पना नव्हती.

चन्द्रकांता : (राजा) माझी बायको म्हणजे काही एखाद्या लंग्यासुंग्याची कवडीमोल इजितीची स्त्री नाही.

कृष्णकांता : तुझ्या बायकोची इजित जितकी तुला प्यारी आहे तितकीच गरीबांच्या बायकोची इजित गरीबांनाही प्यारीच आहे. (पृ. २०-२१)

एकाने अनेकांच्या भल्यासाठी त्याग करायचा की नाही? आपल्या शीलाचा त्याग करायचा तो राष्ट्रासाठी. मग राष्ट्रहितधर्म आणि पातिव्रतधर्म यात श्रेष्ठ कोण? या मतांची होते चर्चा. आणि मग त्यात येतो भारतीय वेदान्तसुद्धा. चन्द्रकांत (राजा) पातिव्रत्य श्रेष्ठ मानतो. तो म्हणतो, “दीड लाख लोकांच्या क्षुणभंगुर जीवितापेक्षा एका पतिव्रतेच्या पावित्र्याची किमत मला अनंत पटीने जास्त वाटते. माणसं नष्ट झाली तर पुन्हा जन्मतील पण पावित्र्य एकदा नष्ट झालं की पुन्हा परत येणार नाही.” तर रत्नप्रभा (राणी) स्वतःच आचरणानं सांगते की, “पातिव्रत्यापेक्षा राष्ट्रहितधर्मच मोठा,” शत्रूच्या तंवूकडे एका रात्रीच्या वास्तव्यासाठी जाताना ती म्हणते.

रत्नप्रभा : पती आणि स्वदेश यांच्या परस्परविचारांचं माझ्या मनात एवढं तुफान वाढल उसळल आहे की त्याच्या धर्म्यानं माझं हृदय फुटून जाईल की काय अशी मला भीती वाटत आहे. पण या मातृभूमीच्या सेवेसाठी, या कांचन कुळाच्या रक्खणासाठी, उपासमारीनं मृत्यूच्या पंथाला लागलेल्या माझ्या दीड लाख वंधुभगिनींसाठी माझे पाय कृतांताच्या छावणीकडे ओढ घेत आहेत. महाराज, सुंदर दिसणाऱ्या या मातीच्या नश्वर गोळचावर खिळून बसलेली आपली दृष्टी क्षणमात्र त्याच्या आत खेळणाऱ्या शाश्वत चैतन्यावर लावा म्हणजे शत्रूच्या शृंगारमंचकावर विलासात लोळणारी ही काया प्राणरहित प्रेमण्ण्य प्रेत आहे असंच आपल्याला आढळून येईल. (पृ. २७)

मेटररालिकच्या मानवी मोनाहूनाला दादांची रत्नप्रभा मार्ग टाकते. ती दिव्य भव्य जाणवते. ती राष्ट्ररूप झालेली जाणवते. शत्रूच्या तंवूत रात्री जायला ती निघते तेव्हा म्हणते—

रत्नप्रभा : “महाराज, स्वदेशाकरिता देशभक्त फासावर लटकतात ना ? स्वदेशाकरिता देशभक्त आपल्या सर्वस्वाचा होम करतात ना ? मग स्वदेशाकरिता नरकात उडी ध्यायला कचरण्याचं मला काय कारण ? स्वदेशाला नरकात लोटून आणण स्वर्गात प्रवेश करण्यापेक्षा स्वदेशाला स्वर्गाचं दार खुलं व्हावं म्हणून पतिकिरोधाच्या यातना सहन करूनही स्वतः नरकाची वाट धरण मला अधिक थेयस्कर वाटत.” (पृ. २८)

दादा आर्यसंस्कृतीचे कटूर अभिमानी. पण त्यांची देशभक्ती त्याहूनही प्रवर. म्हणूनच त्यांची रत्नप्रभा एकीकडे म्हणते, “पती हेच स्त्रीचे दैवत. ती पतीची मत्ता, तिच्यावर त्याचीच सत्ता.” (पृ. २४). पण कृतीने आचरते ते देशभक्ती प्रेरित राष्ट्रहितार्थ पातिक्रत्यविरोधी कृत्य. आणि दादांचे प्रॉफर्टिंग लाभलेला कृष्णकांत म्हणतो, “नवरेण्याच्या अधिकारात रत्नप्रभेचं विचार-स्वातंत्र्य हिरावून घेऊ नकोस !” (पृ. २१)

दादांना नाटके पहाण्याचे लहानपणापासूनच वेड. नाटक कंपन्यांच्या विन्हाडी रहाण्याचे आलेले योग. नाटकांचे प्रयोग डोळसपणे जवळून पहाण्याची लाभलेली संधी. ललितकलादर्श, गंधर्व, बलवंत, किलोस्कर, नाटयकलाप्रसारक ह्यासारख्या त्या काळज्या नावाजलेल्या नाटककंपन्यातील कलावंत, नट, गायक, दिग्दर्शक इत्यादींचा लाभलेला सतत सहवास, ह्यामुळे नाटकात काय असावे, आणि ते कसे दाखवावे ह्याचा दादांना चांगला अभ्यास घडला. नाटक हे प्रथम दृश्य आहे. त्याचे अभिनय हे प्रमुख माध्यम आहे. ह्याचीही त्यांना जाण आली. ह्या अशाच अनेक गोष्टींना कालिदास प्रयोगविज्ञान म्हणतो. दादांना ते चांगले अवगत होते.

‘शीलसंन्यास’च्या पहिल्या अंकात म्हणूनच दादांनी जनतेची अन्नान्नदशा आणि मरणासन्न स्थिती प्रत्यक्ष रंगभूमीवर दाखविली. अर्भकं काखेत घेऊन माता आल्या. स्तनात दूध नाही त्यांच्या, कारण गेले कित्येक दिवस उपवास घडलेला त्यांना. त्यांची ती केविलवाणी अवस्था आणि करूण किंकाळी प्रेक्षकांची हृदयं करवतीसारखी कापून काढते. ‘मेटरलिंक’नी आणि ‘शिरवाडकरां’नी प्रजाजनांची ही दशा केवळ इतर पात्रांच्या संवादातून सांगितली आहे. आणि नाटक, दृश्य न करता केवळ कथाकादंबन्याप्रमाणे शाव्य केले आहे. रंगभूमीवरील मातांच्या अभिनयातून कारूण्य परिणामकारक रीतीने जाणवते, तसे इतर पात्रांच्या केवळ शाब्दिक कसरतींनी घडत नाही.

शत्रूच्या वैषयिक वासनापूर्तीसाठी आपल्या देशासाठी, शीलाचा, पाविच्याचा वळी देण्याच्या टोकाल जाण्याची मानसिक सिद्धता ज्या यातनामय अवस्थातून होते त्यांचे प्रत्यक्ष दर्शन दादा रत्नप्रभा आणि कृष्णकांत यांच्या रंगभूमीवरील

प्रभावी प्रवेशाने घडवितात. ही एवढी महत्वाची आणि केंद्रभूत घटना पाई-भूमीला टाकून 'मेटरलिंक' किंवा 'शिरवाडकर' ह्यांनी हवे ते प्रयोगविज्ञान अभावानेच व्यक्त केले आहे. म्हणूनच 'शीलसंन्यास'च्या पहिल्या अंकाचे प्रायोगिक मूल्य फार मोठे जाणवते.

मेटरलिंक आणि शिरवाडकर ह्यांच्या नाटचकृतींचा दुसरा अंक (रत्नाकराच्या, त्या शत्रूच्या छावणीत, तंबूत, नाटकाच्या नायिकेनं राणीं-मोनाव्हैनानं किंवा वैजयंतीनं-एक रात्र घालवायाची असते; आपलं शरीर, शील भ्रष्टवून) त्याच्या छावणीतील घडामोडीवर केंद्रित होतो. हा रत्नाकर, विशालपूरच्या रत्नाकराचा एक भाडोंत्री सेनापती आहे. त्याला स्वतःचा असा देश नाही त्यामुळे ह्या कथानकात कुठं देशभक्ती वा देशासाठी सर्वस्वाचा त्याग वर्गेरे तत्त्वांना थारा नाही. तो शूर आहे. त्याच्या पराक्रमाच्या भरवशावरच विशालपूर आपल्या राज्याच्या सीमा वाढवीत आहे. ह्याचाच एक भाग म्हणून रूपनगरचं राज्य वळकाविण्यासाठी त्याला वेढा घातलेला आहे. पण ह्या राणीच्या अतुलनीय त्यागानं हा वेढा संपणार आहे. उलट समृद्धत्व समर्थ बनून विशालपूरला हात चोलीत वसावं लागणार आहे. कारण हात सेनापती त्या राणीच्या त्यागाच्या वदल्यात रूपनगरला अन्नाची रसद आणि मुवलक शस्त्रास्त्रे व दाढ्योळा पुरवणार आहे.

विशालपूरच्या राजसचिवाला या सेनापतीच्या निष्ठेवद्दल शंका येऊ लागलेली आहे. हा सेनापती दगलवाज ठरेल तेव्हा याचा काटा काढला पाहिजे ह्याची योजना त्यानं केलेली आहे. रत्नाकराला ह्या सेनापतीलाही त्याची संपूर्ण कल्पना आहे. अशा परिस्थितीत काही राजकीय डावपेच लढविले जातात. राजसचिव अनपेक्षितपणे ह्या सेनापतीपुढे उभा होतो. सेनापतीला भिविण्यासाठी तो काही युक्त्या योजून वसला असतो. पण होते उलटे. सेनापती त्या योजनांचा मूळ खरा अर्थ जाणून त्या राजसचिवालाच अटक करतो. त्या अगतिक अवस्थेत राजसचिव सेनापतीवर कटधारीचा वार करतो पण तो चुकतो. आणि आता सेनापतीच्या कटधारीनं प्राणाला मुकऱ्याची राजसचिवावर पाळी येते. पण सेनापती ते करीत नाही. फक्त त्याला बंदी करतो.

ह्या छोटेखानी कथानकात काही राजकीय तत्त्वांचा उहापोह होतो पण तिथेही आदर्शाना स्थान नाही. व्यावहारिक वाजू, मानवी मनाच्या संकुचितत्वामुळं पडणाऱ्या मर्यादांची जाणीव ठेवून चिंचिलेले तत्त्वज्ञान इथे जाणवते. कैलास (राजसचिव) सांगतो, "असत्यानं जर राज्याचं कल्याण होत असेल तर असत्याचा आश्रय घेण्यात काहीही लज्जास्पद नाही.,"; "मर्यादिवाहेर गेलेला चाकराचा लौकिक हा मालकाला विधातक असतो.,"; "सामान्य जनतेतील तुमची

लोकप्रियता शिंगेला पोहोचली होती. तुमच्या लष्करी सामर्थ्याचा लौकिक लोकांच्या अंतकरणावर स्वामित्र गाजबू लागला होता. जनतेच्या देव्हान्यात मूर्ती म्हणून तुमची स्थापना झाली होती. असल्या मूर्ती फोडून टाकणे हे आम्हा मुत्सव्यांचं कर्तव्य आहे.'

इथे सेनापती राजसचिवावर संतप्त आहे. त्याचं एक व्यक्तिगत दुःख आहे. तो प्राणांची पर्वी न करिता स्वामीची चाकरी करीत आला. पराक्रमाची शर्थ करून विशालपूरचं राज्य विस्तारीत आला आणि त्याच्याशी विशालपूरच्या राजकारणानं दगलवाजी केली. त्याचाच राजद्रोही म्हणून शिरच्छेद करण्याची योजना आखली. तो रूपनगरला वेढा घालतो, त्याची त्याला खंत नाही. रूपनगरचे लोक भुकेने तडफडून मेले त्याचे त्याला दुःख नाही. रूपनगर किंवा विशालपूर ह्यापैकी कुठल्याही देशाबद्दल त्याला प्रेम किंवा निष्ठा नाही. राजसचिवांशी घडलेला समरप्रसंग हा केवळ व्यक्तिगत स्वार्थाच्या व द्वेषाच्या बीजातून अंकुरलेला आहे. रूपनगरला रसद आणि शस्त्रास्त्रे पुरविली जाणार तीही त्याच्या व्यक्तिगत प्रेमप्रकरणातील स्वार्थी समाधानासाठी. स्वार्थी हेतूंच्या पूर्तीचा मोबदला द्यायचा म्हणून.

दादांच्या 'शीलसंन्यास'मध्ये ह्या वैयक्तिक स्वार्थी राजकारणाला थारा नाही. राजसचिव आणि हा सेनापती (दादांच्या नाटकातला सूर्यकांत म्हणजेच कृतान्त) यांच्यातील वरील समरप्रसंग आलेला नाही. नव्हे राजसचिव हे पात्र दादांनी आणलेलं नाही. ह्या सेनापतीचा त्याचे राज्यकर्ते राजद्रोहाचा आरोप ठेवून शिरच्छेद करणार एवढे कथासूत्र एका ओळीत ह्या सेनापतीच्याचे मुखाने कळते. दादांच्या सेनापतीचे दुःख आणि व्यथा आहे ती वेगळीच.

दादांनी कलिपलेल्या 'शीलसंन्यास'च्या कथानकाप्रमाणे हा सेनापती, कृतान्त म्हणजेच सूर्यकान्त, मूळ कांचनभूमीत जन्मलेला. 'कनकावती'ला तो वेढा घालतो आणि कांचनभूमी आणि कांचनराजाचे कूळ नष्ट करायला प्रवृत्त होतो ते केवळ सेवाकर्तव्य म्हणून. तो कांचनाच्या शत्रूच्या दरवारी सेनापती म्हणून नोंकर आहे. मालकाच्या आज्ञेप्रमाणे वागणे त्याचे कर्तव्य आहे. तो स्वामिनिष्ठ आहे. पण त्यामुळे मायभूला तो विसरला नव्हे तिच्यावरच तो घाला घालायला सिद्ध झाला, कांचनभूमी, कनकावती उद्धवस्त करायला निघाला, आपले राष्ट्र तो विसरला. आपली राष्ट्रनिष्ठा तो गमावून बसला. आपली पितृभूमी, आपली राष्ट्रभूमी, ही कांचनभूमी, तिच्यावर स्वतःभूळे दुर्घर प्रसंग ओढवला हा त्याच्याकडून राष्ट्रद्रोह घडला असे त्याचे मत आहे. ह्या राष्ट्रद्रोहाचे त्याला दुःख आहे. तो स्वतःला त्यामुळे महान अपराधी समजतो. ही राष्ट्रद्रोहाची पातकी अवस्था त्याची महान व्यथा आहे.

तो म्हणतो, “ धिकार, धिकार असो मला आणि माझ्या पाविच्यशून्य पापी पराक्रमाला ! माझ्यासारखा अधमाधम राष्ट्रद्वेषी पापी चांडाळ या जगात जिवंत नांदण्यापेक्षा एकदम मृत्युच्या दाढेखाली रगडला जाऊन त्याचं नाव-निशाणही जगाच्या पाठीवर न राहण शतपटीनं चांगलं.” (पृ. ४९)

त्याच्या स्वामीनं त्याने केलेली पराक्रमी सेवा आणि राज्यविस्तार दुर्लक्षून त्याला देहान्त शासन फर्मविलं ह्याची उपपत्ती तो राष्ट्रवादी दृष्टिकोनातून लावतो. तो म्हणतो, “ स्वकीयांशी वेमान होऊन परक्यांचं दास्य पत्करणाच्या माझ्यासारख्या गुलामांची जेवटी अशीच दुर्गती होत असते.” (पृ. ४९)

ह्यां सेनापतीच्या ह्या व्यथेची उपपत्ती सांगताना रत्नप्रभेकरवी दादा बोलतात, “ स्वामिनिष्ठा आणि स्वजननिष्ठा या दोन तत्वात लडा उत्पन्न झाला म्हणजे पुष्कळदा अशी कसगत होतेच, त्याला काय करायचं ? ” (पृ. ४८) भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वकीयांशी वेईमान होऊन इंग्रजांशी इमान राखणाऱ्या स्वामिनिष्ठ सनदी नोकरांचं चित्र दादा रंगवीत असावेत कां ?

हा थोडा राजकीय कथाभाग संपत्ताच, कथानक पुढे जाते ते रत्नप्रभेच्या राणीच्या आणि ह्या सेनापतीच्या उत्कंठापूर्ण समरप्रसंगाने. एका रात्रीचा सहवास मागणारा विषयवासनांकित सेनापती रत्नाकर आणि केवळ हजारोंचे प्राण वाचवायचे म्हणून मन मारून केवळ शरीर त्या पशुच्या स्वाधीन करायला त्याच्या तंबूत प्रत्यक्ष त्याच्यासमोर उभी राहिलेली कलेवरभूत-रत्नप्रभा-ह्यांच्यातील मानसिक संघर्ष आणि वैचारिक जुगलदंदी अपूर्ण माणसाच्या स्वार्थी मर्यादा आणि कधी कधी त्याही ओलांडून जाणारा, आपल्यातला पशु मारून माणुस-कीला जागणारा अनुभव वास्तवाच्या आणि व्यवहाराच्या पातळीवर-‘मेटरलिंक’ आणि ‘शिरवाडकर’ सहजतेने रंगवतात.

ह्या सेनापतीचा एक सेवक आहे. धिप्पाड शरीराचा, लढवय्या, शूर पण रांगडा अडाणी. शिवाय विकत घेतलेला पशुसारखाच गुलाम. प्रतिष्ठा, पदवी, मान, मरातव काही नाही त्याला. जगतो पशुसारखा. ‘प्रेम’, ही भावना जाणतो ती पशुसारखीच गरजेपुरती, फुरसतीच्या वेळी. तो सेवक म्हणतो, “ शिषायाला सारे दरवाजे तरवारीच्या पात्यानंच उघडावे लागतात. तरवार उपसून जरा दरडावलं की प्रेम बाकतं वेताप्रमाणे आणि आपल्या पायावर येऊन पडतं. उगाच शब्दाशब्दीत वेळ घालविण्यात काय अर्थ आहे ? ” आणि सेनापती त्यावर म्हणतो, “ भाग्यवान आहेस, ! वेगळ्या वाटेनं पण मला वाटतं तुझ्या तत्त्वज्ञानाकडेच मी चाललो आहे.”

पदवी, प्रतिष्ठा, मान, सन्मान, आणि पैसा असलेला माणूस आणि हे काहीही नसलेला गुलाम माणूस-जेवटी माणूस म्हणून सारखेच. वाहात्कारी दोंगी

देखावा वैगळा असला, प्रैम वर्गेरैसारख्या शब्दांचे संभावित आवरण असूले आणि म्हणून वाटा वैगळचा असल्या तरी अंतरीच्या कुढ वासना आणि त्यांच्या पाशवी तृप्तीची 'मङ्गील' एकच असते. हे मानवी व्यवहारातलं तस्व, कटु असलं तरी सत्य आहे. आदर्शत बसत नसलं तरी जगात त्याचं दर्शन ठळत नसतं.

असा व्यवहारी मूळ नागडा माणूस आणि त्याचं हे उघडं धोपटं पण सत्य आचारतत्व दादांच्या आदर्श जीवननिष्ठेत डोकावूही शकत नाही. म्हणून हा सेवक आणि सेनापती ह्यांचा प्रवेश 'शीलसंन्यासा' त आदल्लत नाही.

विषयवासनेने प्रेरित होऊन जे शरीर आपण रात्री तंबूत मागितलं ते राणीच्या रूपानं समोर उभं होताच सेनापती अस्वस्थ होतो. त्याचं शरीर क्षण-मात्र थरथरतं! आपल्यासमोर एक सुंदर शरीर उभं आहे पण त्यात चैतन्य नाही. प्रेमाचा प्रतिसाद नाही. एक शुष्क करार पाळण्याचा, हजारोंची उपासमार टाळण्यासाठी, एका उपाशी, आधाशी विषयलंपटाची भूक भागविण्याचा केलेला करार पाळण्याचा त्या प्रेतवत सुंदर शरीराचा करारीपणा तो अनुभवतो. ती राणी त्याची एकेकाळची प्रेमदेवता असते. तिचा हा हजारोंना जीवदान देण्यासाठी होत असलेला त्याग पाहून त्याच्यातील पशुत्व पार थिजून जाते. तो कोसळतो, तिच्या पायाशी कोसळतो, एकमेकांना त्यांची पूर्वींची ओळख पटते. पूर्वींच्या प्रेममय प्रसंगांच्या स्मृतीही उजळून येतात. पण आता फार उशीर झालेला आहे. एवढं उत्कट आणि प्रामाणिक प्रेम ह्या सेनापतीनं पूर्वीं केलं पण त्यावरोवरच तशा त्या प्रेमाला शोभणारे धैर्य आणि धाडस ते प्रेम हस्तगत करण्यासाठी त्यानं दाखविलं नाही. प्रेम मूक राहिलं. एकतर्फीच राहिलं. आता ती दुसऱ्या कुणाची तरी पत्नी आहे. त्याचा विश्वास आणि प्रेम तिनं मिळवलं आहे, सांभाळलं आहे. ती त्याच्याशी एकतर्फी प्रतारणा करू शकत नाही. सर्वसाधारण जनरीतीला ते शोभणारं नाही. आणि त्याला तसं कारणही नाही.

ह्या सेनापतीच्या उत्कट आणि प्रामाणिक प्रेमावद्दल, धैर्यविद्दल तिला आदर वाटतो. त्यानं प्रेमासाठी ज्या यातना सोसल्या त्यावद्दल तिला कणुवही वाटते. माणसाच्या मर्यादा ओळखूनच प्रेम आणि तदनुषंगिक व्यवहार चालायचेच ह्याची ती जाणीव ठेवते आणि सेनापतीलाही तशी देते. तोही ते जाणतो. आणि तिची कुठलीही फसवणूक करीत नाही. ती अशी जाणीवपूर्वक सामान्य स्त्रीसारखी वागली. खोंट असामान्यत्व मुळीही दाखविलं नाही म्हणून त्याला आनंद होतो. तो आपलं मूळ केवळ माणूस म्हणून असलेलं मर्यादित विकारवशस्वरूप स्पष्ट करतो. तो म्हणतो, "सुरुवातीला मी वेहोष झालेलो होतो. विकाराच्या सर्वस्वी आधीन होतो. धुळीत पडण्यापूर्वी जेवढं हाताला लागेल

त्याचा विधवंस करून धुळीमध्ये पडाव असं वाटत होतं मला..... मला स्वतःलाच त्या विचारांचं आता नवल वाटतं. पण वैजयंती, माझ्या हृदयातल्या (तुझ्या प्रतिमेसारखी) विजयेसारखी तू वागली नसतीस, एक शब्द ओठातून वेगळा झाला असता, एक छटा मुद्रेवर वेगळी दिसली असती, तर माझ्यामधला हित पशू साखळदंड तोडून मोकळा झाला असता आणि माझ्या प्रेमाचं...नव्हे प्रिमातून निमण झालेल्या माझ्या द्वेषाचं समाधान भी करून घेतलं असतं!” (वैजयंती पृ. ४७)

ती राणी सामान्य स्त्री आहे. जगाशी अनंत बंधनांनी ती बांधलेली आहे, अनिर्बंध वागायला ती निर्जन बेटावर नाही आणि म्हणूनच माणसाच्या मर्यादा जाणून ती त्या त्याच्यावर एकनिष्ठ प्रेम करणाऱ्या आपल्या पूर्वीच्या आवडत्या मित्राला, सेनापतीला अगदी सामान्य माणसासारखं सांगते, “म्हणजे आजही प्रेम करते आहे. असं सांगण्यासारखं आहे.....पण ते अशक्य आहे रत्नाकर, अगदी अशक्य आहे. एव्हाद्या निर्जन बेटावर असल्यासारखं आपण इथं बोलतो आहोत.....खरोखर तसंच असतं तर गोष्ट वेगळी होती.”

तीचे हे शेवटचे वाक्य पुन्हा माणसाचे व्यवहारी तत्त्वज्ञानच सांगून जाते. ती पतीशी एकनिष्ठ अंहे कारण तोही तिच्यावर तसंच प्रेम करतो आहे. त्याचा विश्वास आहे तिच्यावर. तिनं व्यवहार म्हणून त्याचा विश्वासघात करणं वरोवर ठरणार नाही. इतकं सरळ आणि सहज असं चित्र इथे रेखाटलेलं आहे.

सेनापतीनं त्या राणीच्या राज्यावर उपकार केले, अन्न व शस्त्रास्त्रे पुरविली तेव्हा त्याच्या रक्खणाची जवाबदारी त्या राज्याने घेणे व्यवहाराला धरूनच आहे. म्हणूनच त्या सेनापतीचा त्याच्या स्वामीकडून शिरच्छेद होणार म्हणून त्याला तिथून वाट मिळेल तिकडे पढून जाणंच भाग आहे. पण ती राणी त्याला तसं पढू देत नाही. आपल्या राज्यात नेते. तिच्या शब्दावर विश्वास ठेवायला सांगते. नव्हे, त्याला वरोवर नेतृत्याशिवाय ती जाणार नाही असा निर्धार व्यक्त करते आणि तो तिच्यावरोवर तिच्या राज्यात जातो. तिथं तो सुरक्षित राहील का पण? त्या राणीचा पती, आपली पत्ती निष्कलंक राहिली आहे यावर विश्वास ठेवेल का? हे सगळे मानवी मनाचे गुंतागुंतीचे प्रश्न आहेत पण ते घेऊन दुसरा अंक संपतो आहे.

‘शीलसंत्यास’ नाटकाचा दुसरा अंक पूर्णतया दादांची जीवनदृष्टी आणि वर्णनाशक्ती यांचा प्रभावशाली प्रत्यय देणारा आहे. राष्ट्रप्रेम, राष्ट्रभवती, आणि त्यासाठी संपूर्ण त्याग करणारी प्रमुख पात्रे समरप्रसंग घडवितात ते जीवनाचे सर्वोत्तम आदर्श विवरणारे.

दोंदीनी रंगविलेला, वरकरणी विषयासक्त भासणारा सेनापती, 'कृतान्त', लावण्यवती युवतीला, 'रत्नप्रभेला' आपल्या तंबूत एकटी यायला झावतो. लाखो लोकांचे प्राण वाचविण्यासाठी आपल्या शीलाची, पातिव्रत्याची आहुती यायला सज्ज झालेली 'रत्नप्रभा', ह्या सेनापतीची पूर्वायुष्यातील प्रेयसी. त्यांच्या विवाहाच्या आणाभाका झालेल्या होत्या. पण ती दुसऱ्याशीच विवाहवद्ध होते हे जागून कदाचित सूडवुद्धीने पेटलेला हा सेनापती, तिच्या पतीला, त्यांच्या राज्याला, मुक्त करण्याचे वचन देतो ते ह्या युवतीला आपल्या तंबूत एका रात्रीसाठी पाठविण्याच्या विचित्र, विषयासक्त, सूडमूलक अटीवरच. पण ती एकटी तंबूत आहे. आपण तिला भ्रष्ट करायला अटीनुसार मोकळे आहोत. त्यांच्या मोबदल्यात तिच्या पतीच्या राज्याला स्वातंत्र्य आणि अन्न व शस्त्रास्त्रे पुरवून एकप्रकारे जीवदानही दिलेले आहे. त्या लावण्यवतीचा उपभोग मनसोक्त लुटायला आपण अनिर्वध मुक्त आणि शक्त आहोत. पण असे असताही स्वतःच्या तंबूत एकट्या असहाय लावण्यवतीला पहाण्यापूर्वी, भेटण्यापूर्वी तो सेनापती स्वतःशी म्हणतो, "हृदया शांत रहा, विवेका या आणीबाबीच्या प्रसंगी मला दगा देऊ नकोस. दुष्ट विकारांनो माझ्यापासून दूर रहा. परमेश्वरा, मेरुची अचलता, आणि मेघाची उदारता मला दे." (पृ. ३२ शीलसंन्यास) भारतीय संस्कृती आणि सध्यतो ह्यांच्या आदर्शनि संस्कारित झालेल्या हृदयाचे हे बोल त्या सेनापतीच्या व्यक्तिमत्वाला खूप उंच नेतात. इथे तो सर्वसामान्य माणसातला क्षुद्र, स्वार्थी, पण आवरायला कटिबद्ध झाला आहे.

त्याने आपल्या प्रेयसीवर केलेलं प्रेमही तसंच दिव्य आहे. तिला दिलेलं पाणिग्रहणाचं वचन तो प्राणपणानं पाळतो. आपली प्रेयसी आपली प्रतारणा कहून दुसऱ्याशी विवाहवद्ध झाली हे कळलं तरी तो दुसऱ्या कुणाशीही, तसे मोहाचे प्रसंग अनेकदा येऊनही विवाहवद्ध होत नाही की क्षणिक विषयसुखाला कवटाढून ब्रह्मचर्याला कलंक लागू देत नाही. इतर सर्व स्त्रियांना भगिनीप्रमाणे मानून सदैव तिच्याच चितनात हृदय मर्गन ठेवतो.

आणि त्याची ही प्रेयसी, ही लावण्यवती युवती ही रत्नप्रभा राणी मात्र, त्यांच्याशी वेईमान होते. त्याचा त्याग करून दुसऱ्याशी, 'कनकावती'च्या 'चंद्रकांत' राजाशी लग्न करते, असे वरवर जाणवते. पण तसे नाही. ती ऐन तारण्यात निराधार बनते. पापी जगाची वाईट नजर आणि पापी प्रवृत्ती टाळण्यासाठी तिला प्राणावर बेतणारे प्रसंग सहन करावे लागतात पण मोठ्या शर्थीनं ती आपले पाविच्य आणि शील सांभाळते. चंद्रकांत राजा तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा, तिच्यासाठी झुरणी लागलेला पण कधीही त्यानंही

तिच्यावर लग्न करण्यासाठी जबरदस्ती केलेली नाही. पण ह्या द्वुरण्यापायी तो मरायला टेकला आणि 'कनकावती' निराधार होऊ नये, तिच्या पालन-कत्यंचि, राजाचे प्राण वाचवायला, शत्रूच्या हल्ल्यापासून निराधार राज्याचे रक्षण करण्याकरिता एक कर्तव्य म्हणून, राष्ट्ररक्षणार्थम् म्हणून ती आपल्या प्रेमावर तिलंजली देऊन त्याच्याशी आपणहून विवाह करायला तयार होते ! एकनिष्ठ प्रेमाशी ती प्रतारणा करते. ज्याला विवाहाचं वचन दिलं, ज्याला मनानं पती म्हणून वरलं त्याच्याशी ती वेईमानी करते— पतिव्रतार्थम् सोडते तो केवळ राष्ट्रधर्म आचरण्यासाठी. पातिव्रत्यधर्मपिक्षा राष्ट्रधर्म श्रेष्ठ म्हणून ती हे आचरण करते. ह्या राष्ट्रधर्मसाठीच तिनं ह्या सेनापतीला, 'कृतांता'ला किंवा 'सूर्यकांता'ला म्हणा पूर्वी त्यागून 'चंद्रकांता'शी विवाह केला आणि पातिव्रत्यधर्म सोडला. आता पुढ्हा तोच राष्ट्रधर्म पाळण्यासाठी 'चंद्रकांता'ची पत्नी असली तरी त्या पातिव्रत्यधर्मच्चा त्याग करून ती ह्या 'सूर्यकांता'च्या तंबूत एकाकी एका रात्रीसाठी धाडस करून आलेली आहे. ह्या संदर्भात खालील संवाद महत्वाचे—

रत्नप्रभा : सूर्यकांत, प्रेमाच्या नशेनं धुंद होऊन मी आपला हात चंद्रकांताच्या हातात दिला नाही तर माझ्या पवित्र कर्तव्याच्या जाणीवेनं मला चंद्रकांतांच्या वाहपाशात माझ्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने ढकलले.

कृतांत : कर्तव्याची जाणीव ? कोणत्या कर्तव्याची जाणीव ? प्रतिव्रतांना आपल्या पावित्र्याची राखरांगोळी करायला भाग पाडणारा पातिव्रत्य धर्मादृन श्रेष्ठ असा कोणता प्रवळ धर्म या जगात नांदत आहे ?

रत्नप्रभा : राष्ट्र-सेवाधर्म, राष्ट्र-रक्षणार्थ ! याच धर्मनि चंद्रकांतांची आज्ञा धुडकावून लावून मला आज आपल्या गोठात आणून सोडलं आहे आणि याच धर्मनि माझ्याकडून तीन वषषीपूर्वी आपला त्याग करून चंद्रकांताच्या गळचात विवाहमाला अर्पण करविली आहे !

कृतांत : राष्ट्रसेवाधर्म ! होय सर्व धर्मांना आपले गुलाम करून टाकणारा हा एक परमप्रबल परमश्रेष्ठ धर्म आजच्या जगात वावरत आहे खरा. (पृ. ३७-३८)

पातिव्रत्यनाश म्हणजे स्त्रियांचा मृत्यूच हे जाणूनही केवळ राष्ट्रासाठी असे धाडस करणारी असामान्य युवती म्हणजे ही 'रत्नप्रभा.' राष्ट्रधर्मनि प्रेरित ज्ञालेली स्त्री राष्ट्रासाठी वाटेल तो स्वार्थं व सर्वस्व त्यागायला सिद्ध होते हे कृतीत आचरणारी राणी म्हणजे ही 'रत्नप्रभा.'

'चंद्रकांत' हा युवकही असाच असामान्य. हा राजा. सर्व सत्ता आणि संपत्ती साधनभूत त्याला. त्याचे ह्या रत्नप्रभेवर अपार प्रेम. तिच्यासाठी तो

झुरणीला लागलैला, अखेरीस प्राणत्यागला तयार झाला पण तिच्यावर आपलै प्रेम लादत नाही. तिला जवरदस्तीने आपली व्हायला भाग पाडीत नाही. कारण तिचा त्याच्याच मित्राशी—‘सूर्यकांताशी’—विवाह करार झालेला आहे, हे त्याला ठाऊक आहे, पण म्हणून तो प्रेम विसरू शकला नाही. प्रेमभंग झाल्याने त्याने आजन्म अविवाहित राहण्याचा निश्चय करून आपला सर्वकाळ मग राष्ट्रसेवेत घालविला. आपल्या प्रेमविकल अंत करणाला रत्नप्रभेच्या भेटीचा मोह एकादमुद्धा त्यानं घडू दिला नाही.

दादांनी ह्या अंकात प्रेमाचा एक जगावेगळा त्रिकोण निर्माण केला आहे. तो उच्चचातळीवर राहतो. त्यागानं भव्य दिव्य जाणवतो. सामान्य मानवाला व मनाला थक्क करून सोडतो.

रत्नप्रभा या एका लावण्यवती तरुणीवर चंद्रकांत व सूर्यकांत ह्या दोन तरुणांचे प्रेम. हे दोघेही मित्र. चंद्रकांताजवळ सत्ता आणि संपत्ती. सूर्यकांत सामान्य स्तरातला पण शूर आणि धडाडीचा पराक्रमी आणि साहसी. दोघांचेही प्रेम प्रामाणिक पण विषयासक्त नाही, विकारी नाही तर सात्रिक आणि सोज्ज्वळ. ‘एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वार’ हे पाश्चात्य तत्त्वज्ञान भारतीय संस्कृती आणि सभ्यतेवर पोसलेल्या ह्या तरुणेना मान्य नाही. रत्नप्रभेचे आपल्यावर नितांत प्रेम आहे ह्याची जाणीव असूनही आपल्या मित्राखातर चंद्रकांताच्या सुखासाठी तो आपले प्रेम. आवरून तिचा हात त्याच्या हातात स्वतःहून द्यायला तयार होता, पण रत्नप्रभाच त्याला तयार झाली नाही. चंद्रकांताला त्यामुळे दुःख झाले. प्रेमभंगाचे असह्य दुःख झाले पण म्हणून तो सूडाच्या भावनेने पेटला नाही. उलट विवेकाने तो तिच्यापासून दूर झाला. तिला विसरू शकला नाही तरी भेटण्याचाही मोह आवरून वसला. आजन्म अविवाहित राहून केवळ राष्ट्रसेवेला त्यानं वाहून घेण्याचा आदर्श गिरविला. त्या प्रेमभंग-पायी मन आणि शरीर खचले आणि तो आसन्नमरण झाला. इकडे दैववशात परस्परांची तातातूट झाल्यामुळे आणि सारखेच आपत्तीच्या भोवन्याला गुरुफटून वेजार झाल्यामुळे, रत्नप्रभा आणि सूर्यकांत परस्परांशी विवाहवळ होऊ शकले नाहीत. ह्या आपत्काली चंद्रकांताने रत्नप्रभेला सतत मदत केली. जिच्यावरील आपत्तीचे सतत निवारण केले, पण ह्या उपकाराच्या ओऱ्याखाली ती दडपली आहे, ह्याचा एवढाही गैरफायदा घेऊन तिला आपली करण्याचा साधा विचारही त्यानं मनात येऊ दिला नाही!

असले उदात आणि दिव्य प्रेम, त्रिकोणी बनले तरी कोणीही कुणावर सूड उगवायचा ह्या भावनेनं वागले नाही. नव्हे त्या भावनेचा त्यांना कधी एवढा स्पर्शही झाला नाही. त्या प्रेमात कुणाच्याही वासनेला वा विकाराला वाव नाही.

प्रत्यकाचे प्रेम उदात्त, त्योगावर आधारलेले आणि इतरांच्या केल्याणासाठी सर्वस्वाचा होम करण्यास तत्पर असे आहे. म्हणूनच चंद्रकांत आपल्या पत्नीला तिच्या प्रियकराची तस्वीर सदैव जवळ वागळगायला अनुमती देतो. ती चंद्रकांताला पती तर सूर्यकांताला देव म्हणून पूजिते, भजते, सेविते !

रत्नप्रभा : विवाहानंतरही मला या क्षणापर्यंत आपल्या चरणाचं केव्हाही विस्मरण झालं नाही. माझ्या हृदयमंदिरात अद्यापही आपली मूर्ती नांदत आहे. आपल्या मूर्तीच्या ध्यानात आणि आपल्या चरणरजांच्या पूजनात या घटकेपर्यंत एक दिवसही माझ्याकडून खंड पडलेला नाही...पती या नात्यानं चंद्रकांत ह्या हृदयाचे राजे असले तरी देव या नात्यानं सूर्यकांत ह्या हृदयाचे महाराजे आहेत, चक्रवर्ती सम्राट आहेत. (पृ. ४२ व ४३) आणि हे असे एकेकाचे 'राजे' महाराजेपण प्रत्यक्ष चंद्रकांतानीच तिला बहाल केलेले आहे !

रत्नप्रभेचे सूर्यकांतावर प्रेम, चंद्रकांताच्या प्रेमाचा तिने अव्हेर केलेला. पण सूर्यकांताशी तिची ताटातूट बहावी आणि मीलन होऊ नये. उलट चंद्रकांत आसव्यरण ब्हावा; राजा मृत्युशय्येवर आहे हे जाणून शत्रूंनी राज्यावर हल्ला करावा आणि त्याला तोंड देण्यासाठी कुणी नेता, राजा असू नये ही परिस्थिती टाळण्यासाठी, चंद्रकांताचा जीव वाचविण्यासाठी, तो नको नको म्हणत असताही रत्नप्रभेला केवळ राष्ट्रधर्मचि रक्खण करणे कर्तव्य म्हणून चंद्रकांताशी विवाह करावा लागतो ! राष्ट्र वाचवावे लागर्ते. हे सगळे दैवामुळे घडते. दादांना भारतीय संस्कृतील दैववाद मान्य आहे. नव्हे दादा त्याचे कटूर समर्थक आहेत. प्रयत्नवादाचे पुरस्कंत असूनही दैवापुढे अगतिकपणे नम्र आहेत. आपला दुवळेपणा ज्ञाकण्यासाठी दैववादाची ढाल पुढे करणारे तत्त्वज्ञान बुद्धिवादाला मानवत नाही हे मान्य करूनही दादा दैववाद कठोरपणे झुगाऱ्य शकत नाहीत.

रत्नप्रभा : हा ईश्वरी संकेत ! यालाच ज्ञाते पुरुष दैव म्हणतात. जिवाची इच्छा असो वा नसो, त्याला वाटेल तिकडे खेचून ठेवणारी दुर्जिक्य शक्ती ही तीच ! हितेच आजपर्यंत मी मी म्हणविणाऱ्या महापराक्रमी वीरांना वाकविलं आहे. महान तत्त्वज्ञानी तपोनिधींना चक्रविलं आहे. सूर्यकांत, कर्तृत्वाच्या मिथ्या अहंकाराने मूढ बनलेले जीव आपल्या आम स्वातंत्र्याची केवढीही प्रौढी मिरवोत, परंतु ईश्वरी संकेत रूप दैवाच्या अमोघ सामर्थ्यावर त्यांना आजपर्यंत केव्हाही मात करता आलेली नाही. आणि पुढेही कधीकाळी करता येईल असं मला वाटत नाही." (पृ. ३८)

यापुढचा नाट्यप्रसंग दादांनी आगळाच रंगविलेला आहे. आपल्या प्रियकराचे प्रेम आपण ठोकरले आणि दुसऱ्याच एका राजाची राणी झालो,—त्या

प्रियकराने मांत्र आपल्या प्रेमाशी प्रतारणा केली नाही तेह्या आपण घोर अपराधी आहोत ह्या जाणीवेतून ही रत्नप्रभा आपल्या पूर्वीच्या प्रियकराला ह्या सूर्यकांताला, सेनापतीला, तरवारीने छाटून टाकायची विनंती करते. “या महापापिणीचा आपल्या हातानं वध करून इहलोकी नाही तर निदान परलोकी तरी या अभागिनीला सदगती प्राप्त होऊ द्या.” अशी विनंती करून ती त्या सेनापतीपुढे मात्र वाक्वून उभी होते पण सेनापती त्यावर लगेच स्वतःच तिच्यापुढे वाकतो, तिला उठवतो आणि आपली तरवार तिला देऊ करतो व म्हणतो, “तु माझाच शिरच्छेद कर—मीच महान अपराधी आहे.”

“अपराधी कोण ? मीच खरा अपराधी” ह्यावदल दोघांत स्पर्धा मुरु होते. “माझाच ह्या तरवारीनं शिरच्छेद कर” म्हणून दोघेही एकमेकांपुढे झुकलेले. ‘मोनाव्हैना’त वा ‘वैजयंती’त नसलेला हा एक अत्यंत उत्कंठापूर्ण नाट्यमय प्रसंग दादांनी रंगविलेला आहे.

रत्नप्रभेने एका प्रेयसीने फक्त प्रियकरद्रोह केलेला आहे म्हणून ती स्वतःला अपराधी समजते तर हा सेनापती-विषयांध वाटणारा सेनापती, वरवर सूड ध्यायला उद्युक्त झालेला असा वाटणारा शूर सेनापती, मित्रद्रोह, मातृद्रोह, आणि राष्ट्रद्रोह असे तिहेरी पातक मी केले म्हणून स्वतःला महान अपराधी मानतो.

चंद्रकांत हा ह्या सेनापतीचा मित्र. त्याच्या मरणासन्न अवस्थेला तोच कारण झालेला असे समजून सेनापती मित्रद्रोह घडल्याचे म्हणतो. रत्नप्रभा, आपली प्रेयसी पण एकदा विवाह झाल्यानंतर इतर स्वियांप्रमाणेच तीही मातेसमान असे तो मानतो आणि तरीही तिला एका रात्रीसाठी आपल्या तंबूत बोलावून तिच्या चारिच्याला कलंक लावला, हा घडला मातृद्रोह, कांचनभूमीत त्या सेनापतीचा जन्म झालेला. त्या भूमीच्या अन्नावर त्याचा पिंड पोसलेला आणि आता सेनापती म्हणून आपल्या धन्याच्या आज्ञेनुसार त्यानं त्या कांचन-भूमीला अन्नान्ददशेत नेऊन सोडले, तिला दुर्धर आपत्तीत लोटले हा मायभूचा, राष्ट्राचा द्रोहच !

‘मेटरलिंक’ आणि ‘शिरवाडकर’ हे दोघेही दुसऱ्या अंकातला हा प्रवेश संपविताना, ह्या सेनापतीला त्या राणीच्याच नगरीला पाठवितात. पण ह्या दोघांचे तसे करण्याचे कारण असे की ह्या सेनापतीने अन्न व शस्त्रे पुरवून ज्या राज्यावर उपकार केले, त्याचे स्वातंत्र्य अवाधित ठेवले, त्या राज्याची, त्या उपकारकत्याचे प्राण रक्षिण्याची जबाबदारीच आहे. दादांनीही दुसऱ्या अंकाच्या शेवटी ह्या सेनापतीला त्या राणीच्याच राज्यात पाठविले आहे. पण त्या जाण्यामागे कारण पुन्हा अगदीच वेगळे आहे. दादांच्या जीवननिष्ठेतून, राष्ट्रवादी भूमिकेतून निर्माण झालेले आहे. राष्ट्रद्रोह करणाऱ्या ह्या सेनापतीला आपल्या

कृतकर्माचं प्रायशिचत्त ध्यायचं आहे. ज्या मायभूचा, उयां स्वे-राष्ट्राच्या, ची जनतेचा आपण घोर अपराध केला त्यांच्या हातून अपराधापोटी मिळेल ती शिक्षा-मरणसुद्धा पत्करण्यासाठी तो त्या राणीसोबत जात आहे! सुरुवातीला विषयासक्त, अनपढ, रानटी, पशु भासणारा हा एक दुष्ट, खलप्रवृत्तीचा सेनापती दुसऱ्या अंकाच्या शेवटी खूप उंची गाठतो आणि गर्दीच्या सामाजिकांची अखेर सहानुभूती मिळवून जातो.

समुदायाला नाट्यपूर्ण म्हणून आवडणाऱ्या काही कलृष्ट्यांपैकी वेषांतराची एक कलृष्टी दादांनी इथे वापरली आहे. दादांचा हा सेनापती, वेषांतर करून राणीवरोवर जात आहे.

दादांच्या 'शीलसंन्यास' नाटकातील ह्या अंकात सुरुवातीचा भाग गडकन्यांच्या 'पुण्यप्रभाव'ची नकळत आठवण करून देतो. पुण्यप्रभावातील वूंदावनाप्रमाणेच आपल्या प्रेमभेंगाचा सूड घेण्यासाठी हा सेनापतीदेखील तिला भ्रष्ट करण्याचा डाव टाकतो. आणि सूडाचे समाधान मिळविण्यासाठी सिद्ध होतो. त्याला ह्या पापाचरणापासून परावृत्त करण्यासाठी त्या प्रेयसीच्या सासन्याने ह्या सेनापतीला केलेला उपदेश आणि त्या पतिव्रतेच्या पुण्याईनं ह्या कामान्धाच्या अंतःकरणात तो घडवू पाहूतो ते परिवर्तन पुण्यप्रभाव नाटकाचे बीज जाणवून देतो. तो सासरा, कृष्णकान्त, त्या कामान्ध सेनापतीला म्हणतो, "मला अजून असंच वाटतं की तुझं अंतःकरण खात्रीनं कामदूषित आणि पापमलिन नाही. आणि त्यातूनही मी तुझ्या पायावर अर्पण केलेली ही सद्गुणांची खाण व पावित्र्याची मूर्तिमंत्र प्रतिमा एक परस्ती असून महापतिव्रता आहे. याची जाणीव तुला राहिली तर तुझं पवित्र अंतःकरण हिला अशारीतीनं भ्रष्ट करण्याचं अघोर पापकर्म तुझ्या हातून कालव्रयी घडू देणार नाही थसा मला अजून दृढ विश्वास वाटतो." (पृ.३२)

दादांच्यासुद्धा मनात आत कुठेतरी 'गडकन्यां'चा 'पुण्यप्रभाव' जागा आहे हे जाणवते.

तो सेनापती कृतान्त म्हणतो, "तर मग काय, आपल्या पातिव्रत्याच्या तेजानं आपण कृतान्ताला दिपवून टाकू असू तुला वाटलं?"

त्यावर रत्नप्रभा राणी म्हणते, "नाही. मला तसं मुळीच वाटलं नाही. पतिव्रतेच्या पातिव्रत्याच्या तेजानं दिपून जाण्याइतकं आपलं हृदय कोमल नाही."

पातिव्रत्य आणि त्याची पुण्याई हा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. त्याची सतत स्मृती भारतीय संस्कृतीवर पोसलेल्या दादांना राहिली तर त्यात नवल नाही. त्यासाठी गडकन्यांचा पुण्यप्रभाव आठविण्याची गरजच

आहे असेही नाही. दादांनी स्वतंत्ररीत्या ह्याच अंकात पातिव्रत्याची महती विस्तृतपणे अनेक ठिकाणी गायिलेली आहे.

मेटरलिंकच्या 'मोनाव्हैना' आणि शिरवाडकरांचे 'वैजयंती' ही नाटके शेवटी शोध घेतात तो मानवी मनाचा. सामान्य माणसाच्या व्यवहारी मनाचा. सामान्य माणसाच्या दुर्वलतेचा. सामान्य माणसाच्या आत्मपरिघसापेक्ष जीवन-निष्ठेचा. स्वतःचं जीवन हेच सर्वश्रेष्ठ आहे. दुर्वल मानव सामान्य विकाराच्या आधीन होणारा. आपल्या दुर्वलतेला सूडाच्या हृत्याराने विजयी करू पाहणारा. सामान्य माणसाला त्याचं समाधान, आनंद अवाधित राखेल तेच सत्य पटतं मग ते वास्तविक असत्य असलं तरी. कारण हे वास्तविक असत्य किंवा सत्य अतिमानवी असतं. सामान्य मानवाच्या अरुंद आणि मर्यादित कक्षा त्याला आवर घालून, सामावून घेऊ शकत नाहीत. त्याच्या जाणीवांचे आणि समजुटीचे मर्यादित कुंपण हेच त्याच्या विश्वाचं अंगण. त्यावाहेर तो जाऊ शकत नाही. त्या बाहेरचं पहाण्याची आणि दिसलंच तर सहन करण्याची, पचविण्याची त्याच्या मनात ताकद नाही. अतिमानवी सत्य मानवाला पचविणं मानवतच नाही. जीवन हेच त्याच्या दृष्टीनं सर्वश्रेष्ठ तत्त्व आणि सत्य आहे. ते जगण्यासाठीच, जमल्यास सुखाने आणि समाधानाने जगण्यासाठीच त्यानी धडपड असते. त्यासाठी स्वार्थ नासला की सूडाचे समाधान त्याला हवे असते, क्षमेचे नाही. विचारांनी तो विकारावर विजय मिळू शकत नाही. नव्हे त्याचे चौखूर उधाळलेले विकार त्याला विचार करूच देत नाहीत. अकलिपत, अनपेक्षित, दिव्य कोरीतले आचरण तो कधीही कल्पूच शकत नाही. दिव्य भव्य, व साक्षात्कारी अशा सत्यात त्याला समाधान मिळूच शकत नाही. अशा सत्याच्या प्रखर तेजाला सामोरे जाऊन स्वतःला सावरण्याची, आवरण्याची आणि ते सत्य स्वीकारण्याची त्याच्यात क्षमताच नसते. मानवी स्वभावाचं, वर्तनाचं त्याचं एक पारंपरिक गणित गिरवलेले असते. त्याची उत्तरं त्याला पाठ असतात. वेगळं गणित तो सोडवू शकत नाही, किंवा त्याच गणिताचं वेगळं उत्तर तो पटवू घेऊ शकत नाही.

असली काही सामान्य मानवाची व्यावहारिक पातळीवरची जीवननिष्ठा आणि जीवनाचं तत्त्वज्ञान, 'जयपाल', 'वैजयन्ती', 'सेनापती' ह्या सगळ्यांच्या विचारात आणि विकारात शेवटी जाणवते. आणि माणूस अखेरीस दुवळाच आहे. विचारापेक्षा विकारालाच अगतिकपणं शरण जाणारा आहे. कारण त्याची निष्ठा जीवनावर आहे. ते जगण्याची, समाधानानं, सुखानं जगण्याची त्याला ओढ आहे. शक्यतो इतरांशी जुळवून घेण्याचा त्याचा प्रयत्न आहे पण त्या जुळवण्यासाठी सर्वत्वाचा त्याग वा बलिदान स्वखुशीनं करण्याची त्याची तयारी नाही. नव्हे तो ते करीतच नाही.

आपली प्रियपत्नी, शत्रूने भ्रष्ट केली. हजारो प्रजाजनांचे त्यामुळे प्राण वाचले. जीवन सुरक्षित राहिले. त्या प्राणाचे मोल म्हणून आपण आपल्या माल-कीच्या वायकोचे शील दिले. म्हणजेच त्या प्रजाजनांचे प्राण, त्यांचे जीवन आपण विकत घेतलेत. आता त्या प्रजाजनांच्या जीवनावर आपली मालकी आहे. आपल्या पत्नीला शत्रूच्या छावणीत ह्या प्रजाजनांच्या स्वार्थसाठी ढकलल. तिथं तिचं शील भ्रष्ट होणार ह्याची पर्वा न करिता फक्त आपलं जीवन सुरक्षित राहिलं ह्याकडे त्यांनी लक्ष दिलं. 'जयपाला'चं, आपलं जीवन त्यांनी उध्वस्त केलं. आता 'जयपाला'ला, जीवनात समाधान हवं आहे. पत्नीचं शील भ्रष्ट झालं हा अपमान, हे दुख, ही अप्रतिष्ठा हा सर्वस्वाचा नाश, त्याचं जीवन होरपळून काढत आहे. ते सगळे त्याला टोचत आहे. त्यापायी होणारी मनाची तडफड, तगमग, असहा वेदना त्याला चैन पडू देत नाहीत. हे सगळं सहन व्हायचं कसं? जीवन त्यागायची तर मुळीच तयारी नाही. कारण जीवनावर प्रेम आहे. जीवन जगण, हे श्रेष्ठ तत्त्व आहे. पण ते जगताना यातना नकोत, झाल्याच त्या यातना तर त्याचं निराकरण विचारांनी करणं शक्य न नाही. त्यासाठी हवं असतं विकारी समाधोन. म्हणून 'जयपाला'ला आता शीलभ्रष्ट करायच्या असतात त्या हजारो प्रजाजनांच्या वायका! तो म्हणतो, "ज्या यातनांचा अनुभव मी घेतला त्याच यातनांचा अनुभव आपले प्राण पुन्हा एकदा वाचविण्यासाठी प्रत्येक प्रतिष्ठित नागरिकाला ध्यावा लागणार आहे. माझ्या आणि माझ्या अधिकांयांच्या जनानखात्यात नगरातील प्रत्येक तरुण स्त्रीच्या पातिक्रत्याची होळी साजरी केली जाणार आहे आता कोणालाही कल्पना नसेल असा सूड घेऊन मी माझ्या अहंकाराचं समाधान करणार आहे."

त्या 'जयपाला'ची पत्नी 'वैजयती', त्या सेनापतीच्या शत्रूच्या तंबूत एक रात्र राहून पहाटेला परतलेली आहे. तिच्या त्यागानं हजारोंना जीवन मिळालं आहे. त्या हजारोंची ती राणी महान आदरस्थान बनली आहे. ते हजारो आवालवृद्ध स्त्री-पुरुष त्या राजीच्या स्वागताला हजर आहेत. तिचा जयजयकार करीत आहेत. त्या वैजयतीला मात्र ओढ आहे ती पतीची, जयपालाची. आपण शीलभ्रष्ट नाही; माहेझून यावं तसं त्या सेनापतीच्या तंबूत एक रात्र काढून तीच जुनीच पवित्र व अकलंकित वैजयती म्हणून आपण आलो आहोत. हजारोंना जीवन देऊन, राज्याचं स्वातंत्र्य राखून, वर आपलं शीलही राखल्या गेलं आहे ह्याचा तिला अपार आनंद झालेला आहे. जयपालाला ते सगळं सत्य केव्हा सांगेन अस तिला झालं आहे.

पण जयपाल संतप्त आहे. आपली पत्नी भ्रष्ट झाली, ह्या अपमानानं तो जळतो, आहे, पागल झाला आहे. आपल्या पत्नीचा त्याग, त्याला जाणवत नाही.

हजारोंना जीवदान देऊन हुतात्म्याचं पाविच्य आणि श्रेष्ठत्व मिळवून सुखरूप परतलेल्यां आपल्या पत्नीला सापोरं जायलाही तो अपमानित मनाच्या विकारी अवस्थेत तयार होत नाही. ती कलंकित आहे: तिचं दर्शन, तिचं अस्तित्व आता केवळ आपल्या दुःखाला आणि अपमानित जिण्याला अधिक डागण्याच देणार म्हणून तो तिचा तिरस्कार करीत आहे.

पण तिनं रत्नाकराला वरोवर आणलं हे त्याला कळतं. तो आता आपल्या तावडीत सापडला आहे. त्या सेनापतीची, 'रत्नाकारा'ची आपण खांडोळी करू. त्याला हालहाल करून ठार माऱू. त्यानं आपल्या पत्नीला भ्रष्ट केलं, त्या अपमानाचा आता आपण बदला घेऊ, सूड घेऊ. ह्या कल्पवेचा त्याला कमालीचा आनंद झाला आहे. हे सूडाचं समाधान त्याच्या जीवनाला काहीतरी अर्थ देणारं ठरलं आहे. त्याला रानटी समाधान, कूर आनंद होत आहे. त्यापायी तो आणखी पागल झाला आहे.

पण तेवढचाच एका समाधानापायी आता त्याला त्याची पत्नी हृवीशी झाली आहे. तिची तो तेवढचासाठी मुक्तकंठाने स्तुती करतो. ती सुखरूप आली त्यापेक्षा शत्रूला तिनं गनिमी काव्यानं वंदी करून आणलं ह्यात त्याला आनंद आहे. आता पत्नी जवळ घ्यायची ती ह्या सूडाचं समाधान देणारी म्हणून.

पण आता 'वैजयंती' त्याला असं जवळ घेऊ देत नाही. ती आधी सत्य ऐका म्हणून सांगते. त्या शत्रूच्या, सेनापतीच्या, रत्नाकराच्या अंगावर त्याला हात टाकू देत नाही. तिचा तो संरक्षक आहे, हजारोंचा उपकर्ता आहे आणि त्याच्या संरक्षणाची हमी तिनं त्याला दिली आहे. नव्हे त्याचं संरक्षण करणं त्या 'जयपाला'चं, त्याच्या प्रजाजनांचं कर्तव्य आहे, हे ती सांगते आणि त्यानं तिचं शील भ्रष्ट केलं नाही, केवळ एकदा हाताला स्पर्श करण्यापलीकडं त्यानं मर्यादा ओलांडली नाही, म्हणून ती मोठचा अभिमानानं आणि ओतप्रोत भरलेल्या आनंदानं केवळ एक सत्य म्हणूनच सांगते. त्या सेनापतीवद्दल वाटणारा आदर आणि सन्मान ते सत्य सांगताना सतत व्यक्त करते.

आणि खरंच त्या सेनापतीनं तिचं शील भ्रष्ट केलेलं नाही. ती पूर्वीप्रमाणंच पवित्र आणि निष्कलंक आहे, हे सत्य आहे पण हे जयपाल मानायला तयार नाही. हे सत्य तो पचवू शकत नाही. एक रात्र लावण्यवती युवती, आपल्या पूर्ण स्वाधीन असता एक रांगडा उन्मत्त शूरवीर तरुण तिचा उपभोग न घेता राहू शकेल ह्यावर तो विश्वासच ठेवू शकत नाही. माणसाचा दुवळेपणा तो विसरू शकत नाही. माणूस कधी कधी मानवी दुर्वलतेवर विजय मिळवून काही भव्य दिव्य करू शकतो हे सामान्य माणसाला पटू शकत नाही, खरं वाटू शकत नाही. जयपालाला ते खरं वाटत नाही. आपली पत्नी आपल्या भावी जीवनाच्या

सुखासाठी खोटं बोलते, आपल्या पतीनं आपला पूर्ववत स्वीकार करावा, पूर्वीच्याच आत्यंतिक प्रेमभावानं आपल्याशी संसार करावा म्हणून ती हे नाटक रचतेय असं त्याला खात्रीपूर्वक वाटतं.

त्या जयपालाला सत्य हवं असतं सत्य, पण त्याच्या सामान्य मानवी घ्यवहारात आणि तत्त्वज्ञानात ते जसं वसेल तसंच आणि तेवढंच सत्य त्याला हवं असतं. तो म्हणतो,—

“सत्य ! सत्य ! परमेश्वराला स्मृत मी सांगतो की, मला सत्यच हवं आहे. पण सत्य असु शकत नाही ! मानवी मर्यादिच्या कक्षेत हे सत्य बसत नाही ! (म्हणूनच) हे सत्य नाही ही सत्याची विटंबना आहे ! काय या माणसानं स्वतःच्या देशाशी विश्वासघात केला तो केवळ तुझ्या हाताला स्पर्श करण्यासाठी ? तुझ्या प्रेमासाठी स्वतःचं भवितव्य त्यात बरबाद करून घेतलं, आपल्या आशाआकांक्षावर उदक सोडून तुला रात्रीच्या वेळी नेसत्या वस्त्रानिशी आपल्या तंत्रूत बोलावून आणलं.....हे सारं फक्त हाताच्या स्पर्शासाठी ? नाही, सत्य इतकं अतिमानवी असू शकत नाही.”

आणि ‘ह्या सत्यावर प्रजाजनांचा विश्वास आहे का’ असा तो त्यांना सवाल टाकतो. जमावसुद्धा मानवांचाच, सगळ्यांचाच ना ? जयपालासारखाच दुवळचांचाच ना ? मानवी मर्यादापलीकडे जाऊन क्षितिजापलीकडलं दिव्यत्व पाहायला असमर्थ असलेलाच ना ?

आणि ‘वैजयंतीलाही’ लोकांनी ते सत्य मानावं हे नको आहे. तिचं जीवन तिच्या पतीशी निगडीत आहे. तिचं सगळं पुढलं सुख तिच्या पतीच्या पूर्ववत स्वीकारावर अवलंबून आहे. तेव्हा तिच्या पतीनं ते सत्य मानावं हा तिचा आग्रह आहे. लोकांची तिला पर्वा करण्याचं कारण नाही. नव्हे लोकांनी ते सत्य मानलं तरी तिला त्यात समाधान नाही. तिच्या पतीनं ते सत्य स्वीकारावं ह्यातच तिच्या जीवनाचं भवितव्य सुरक्षित आहे. तिचंही जीवनावर प्रेम आहे. तिच्या पतीचं वा कुणाचं तरी जे प्रेम आहे ते ह्या जीवनावरील प्रेमाला पूरक म्हणून. आपल्या जीवनावरच्या प्रेमासाठी समाधान, सुख, शांती, आणि सुरक्षितता आवश्यक असते. स्वीला त्यासाठी पुरुषाच्या प्रेमाची निर्णीत गरज असते. तिचं प्रेम केवळ एकतर्फी राहू शकत नाही. ती पतीच्या प्रेमाणी एकनिष्ठ आहे पण पतीनंही त्याला उचित प्रतिसाद द्यावा ही तिची अपेक्षा आहे. म्हणून तिला पतीचा विश्वास हवा आहे. ती म्हणते, “इतरांच्या विश्वासाचं मला महत्व वाटत नाही. महाराज, तुमचा विश्वास मला हवा आहे. तुम्ही माझ्यावर प्रेम केलं आहे....” (पृ. ६४ वैजयंती)

पण 'जयपाला'चं, एका पतीचं प्रेम, दुबळचा मानवांच्या व्यावहारिक पातळीवरचं प्रेम, अतिमानवी सत्यावर विश्वास ठेवून पत्नीचा स्वीकार करीत नाही. त्याला हवं आहे सत्यचं पण ते मानवी मर्यादितलं. इतर सत्य ते असत्यच. अपमानाचा संताप, क्रोध, दुःख, यातना, सूडाच्या समाधानानं शमू शक्तात. सेनापती शत्रू, आपल्या पत्नीचं शील भ्रष्ट करणारा कटूर रानटी पण, हत्ती सापडला आहे. त्याच्या देहाची भर चौकात खांडोळी करून आसुरी सूडाचं रानटी समाधान मिळवून त्या अपमानाची भरपाई होणारी आहे, पण पत्नीं पक्षेल असंच सत्य नव्हे असत्य का असेना पण तेच सांगावं असा त्याचा हट्ट आहे. केवळ लज्जेमुळं, संकोचामुळं ती असत्य बोलते, तसं तिनं करू नये हा त्याचा हट्ट आहे.

आणि त्याच्या पत्नीचाही, पतीनं जे सत्य आहे तेच स्वीकारावं असा हट्ट आहे. ती सांगते की त्या सेनापतीनं-रत्नाकरानं तिला खरोखरच भ्रष्ट केलं नाही ह्यावर पतीनं विश्वास ठेवावा म्हणून ती पुनःपुन्हा विनंती करीत आहे. शेवटी पतीपत्नीचा सुखी संसार परस्परांच्या विश्वासावरच उभारता यायचा आहे. आपल्या जीवनावर आपलं प्रेम आहे, ते जीवन सुखी व्हावं ह्यासाठी जोडीदाराचा विश्वास अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणूनच ती म्हणते, "नाही ! नाही ! नाही ! मला हजारदा विचारलंत तरी मी नाही म्हणेन, प्राण जाईपर्यंत 'नाही' म्हणेन ! रत्नाकरांनी मला भ्रष्ट केलेलं नाही. महाराज, या घरात आल्यापासून एक क्षणभर सुढा मी आपल्याजवळ कधी खोटं बोलले नाही, खोटेपणानं वागले नाही. माझ्यावरती विश्वास ठेवा, महाराज, आपली राणी म्हणून हवकानं सांगते, आपल्या चरणांची दासी म्हणून पदर पसरून भीक मागते, की माझ्या शब्दावरती विश्वास ठेवा, रत्नाकरांनी मला भ्रष्ट केलं नाही.....नाही नाही....." (पृ. ६५ "वैजयंती")

पण एवढचा काकुळतीनं अगदी जीव तोडून बोलूनही पतीवर त्याचा परिणाम नाही. त्याचा आता तिच्यावर विश्वासच राहिलेला नाही. आता उलट तो 'पती', त्या 'पत्नी'ला व्यभिचारी म्हणतो; केवळ रत्नाकराचं च तिच्यावर नव्हे तर तिचंही रत्नाकरावर प्रेम आहे. त्यामुळं त्यानं तिच्यावर बलात्कार केला असं म्हणता येणार नाही. म्हणून तू त्याच्याणी व्यभिचार केलास असं तो पत्नीला म्हणतो. आणि आपल्या जाराला वाचविष्ण्यासाठी ती खोटं बोलते असाही तो तिच्यावर आरोप करतो. तिनं त्याला खरं वाटेल असं बोलावं हा पुनःपुन्हा आग्रह करतो. तुमचं प्रेम आहे तर तुम्ही दोघंही खुशाल जा दूरदूर-आणि सुखानं रहा. मी धनदौलत देतो असं जाहीर करतो पण पुन्हा वायकोला एकच अट घालतो की, "तू भ्रष्ट झाली आहेस, हे कबूल कर."

पण ती ते मान्य करीत नाही. तिचा सत्याचा आग्रह ती सोडीत नाही.

तिचा पती, जयपाल त्यामुळे चिडून जातो. त्याला हवं ते सत्य, त्याला हवी ती कबूली, त्याला हवं ते समाधान त्याची पत्ती देत नाही. तो 'रत्नाकरा'ला सर्वस्वी माझा आहे असं म्हणून रखवालदारांना त्याला कैद करायला सांगतो. आणि आपल्या पत्तीला सांगतो, "वैजयंती पुन्हा कधीही हा माणूस तुझ्या नजरेला पडायचा नाही."

वैजयंतीचंही आपल्या जीवनावर प्रेम आहे. त्या सुखी समाधानी जीवनासाठी हवा तो जोडीदार म्हणून 'जयपाल' आता असू शकत नाही ही तिची खात्री झाली आहे. परस्परात आता विश्वास उरला नाही. तिच्या एकनिष्ठतेला तिच्या पतीनं कवडीचीही किमत दिलेली नाही. तिचं खरं प्रेम त्यानं जाणलं नाही, त्याची किमत केली नाही. उलट ते स्वतः ठोकरलं आहे. आता ती मुक्त आहे. 'जयपाला'ची प्रतारणा केल्याचं पाप आता तिच्या माथी नाही. शेवटी जीवन हेच सत्य आहे. ते सुखानं समाधानानं जगता यावं यासाठीच दुवळ्या मानवांचे प्रयत्न आहेत. आता 'रत्नाकर' सुरक्षित रहाणंच आवश्यक आहे. जीवनासाठी प्रेम आवश्यक आहे आणि प्रेमासाठी विश्वास आणि निष्ठा आवश्यक आहे. त्याचाच जोध घेऊन ती वैजयंती आता पूर्वीच्या प्रियकराची-रत्नाकराची- झाली आहे. ती रत्नाकराला म्हणते-

"(हलक्या आवाजात) रत्नाकर एक अधरही बोलू नका. माझं जुनं जीवन सारं वेचिराव होउन गेलं आहे. आता तुम्ही माझे आहात. मी तुमची आहे. त्यांनोच मला एका जगातून दुसऱ्या जगात लोटलं आहे. सगळी वंदनं तोडणारं हे दिव्य प्रेम आहे. तंदा (रत्नाकराचे पूर्वीचे नाव) आपण दोघं इथून निघून जाऊ.... तुम्ही कैदखान्यात जा. मी तुमचं रक्खण करेन."

आता ह्या नव्या जीवनासाठी, त्यावरील प्रेमापायी, सुखासाठी समाधानासाठी ती पतीला हवं ते सत्य बोलते. रत्नाकरानं आपल्याला शीलभ्रष्ट केलं है ती ओरडून सांगते. आधी खोटं बोलल्याची कवूली देते. पतीचं प्रेम पूर्ववत लाभावं, ह्या कलंकापायी संसारसुखात व्यत्यय येऊ नये म्हणून मी खोटं बोलले असं सांगते. माझ्या शत्रूवर-ह्या रत्नाकरावर सूड घेण्यासाठी त्याच्याशी प्रेमाचं नाटक करून मी त्याला इथं आणलं आहे. त्याच्या शरीरावर खंजीराचे अनेक वार करून मी त्याचा छळ करीत अंत करणार आहे. आता तो फक्त माझाच आहे. न्या त्याला कैदखान्यात आणि त्याच्या किल्ल्या मला द्या आणून. माझ्या मार्गात आता कुणीही येऊ नका, असं ती बजाबून सांगते.

तिचा पती जयपाल, ह्या हव्याशा वाटणाऱ्या सत्याने समाधान पावतो. त्यानं शीलभ्रष्ट केलं ह्या कवूलीनं समाधान पावतो. त्या दुष्टशत्रूवर सूड

घण्यासाठी मी त्याला फसवून इकड आणलं ह्या तिच्या कपटी वर्तनानं समाधान पावतो. अपमानित जीवनाच्या यातना सह्य बहायला ह्या असल्या समाधानाची त्याला नितांत गरज असते. शेवटी जीवन हेच सत्य आहे. तेच श्रेष्ठ तत्त्व आहे हे तोही जाणतो आहे. त्याचंही जगण्यावर प्रेम आहे. तो 'रत्नाकराला' कैद करवितो आणि किल्या वैजयंतीच्या स्वाधीन होतील ह्याची घोषणा करतो. तिला तसे स्पष्ट सांगतो. सगळं तिच्या मनासारख आता तो करीन म्हणून सांगतो.

'मेटरलिंक' आणि 'शिरवाडकरही' शेवटी एका पात्राद्वारा ह्या नाटकाचं सूत्र आणि जीवनाचं तत्त्वज्ञान सांगून जातात की, "प्रेम ही जीवनातली सर्वांत मोठी गोष्ठ आहे. आणि (वैजयंती) तु ती संपादन केली आहेस. हे खरं आहे आणि खोटंही आहे. न्याय आहे आणि अन्यायही आहे पण मानवी जीवन हे असंच आहे. आणि शेवटी जीवन हेच सर्वश्रेष्ठ तत्त्व आहे."

दादांच्या 'शीलसंन्यास' नाटकाचा शेवट मेटरलिंकच्या 'मोनाबहूना'पेक्षा इतका निराळा आहे की हे एक स्वतंत्र नाटकच वाटावं.

कृतान्ताने केलेल्या पाशवी कृत्यावद्दल आपल्या शीलभ्रष्ट पत्नीनं त्याच्यावर सूड उगवावा, त्याचा खून करण्याचा प्रयत्न करावा, त्याच्या रक्ताने तिचे हात माखलेले असावेत ही किमान अपेक्षा राजा 'चंद्रकान्त' करतो आणि तसं दिसत नाही तेव्हा तिच्यावर 'जारिणी' हा गलिच्छ आरोप करून, आपल्या अपराधाकरिता शिरच्छेदाची शिक्षा भोगायला तयार हो म्हणून सांगतो. पण त्या कृतान्तानं, सेनापतीनं आपल्याला भ्रष्टच केलं नाही हे सत्य ती पुन्हा पुन्हा सांगते. तिच्या सासन्याचा हजारोनं जमलेल्या जनतेचा त्यावर विश्वास आहे. पण प्रत्यक्ष तिच्या पतीचा मात्र मुळीच नाही. म्हणून ती पतीनं अपेक्षिलेली देहदंडाची शिक्षा भोगायला तात्काळ तयार होते. पतीच्या तरवारीपुढं आपली मान लीलया अर्पण करते पण जनता ते होऊ देत नाही. लाखोंच्या उपकारकर्तीचे प्राण आपल्या राजाला, तिच्या पतीला घेऊ देत नाही. ते राजाला अडवतात. आपल्या तरवारीचे कडे तिच्याभोवती संरक्षणाला उभे करतात.

पण 'रत्नप्रभा', त्या राजाची पत्नी, जनतेला आणि सासन्याला तिथून निघून जायची विनंती करते. आणि ते गेल्यावर पतीला, त्याच्या इच्छेप्रमाणे ते खड्ग तिच्या मानेवर चालवायला सांगते. तु निष्कलंक आहेस का हे तो पुन्हा तिला विचारतो. ती स्पष्ट सांगते की हा केवळ विश्वासाचा भाग आहे.

"तुम्ही जनतेसमोर माझ्यावर एकदा अविश्वास दाखविलेला आहे. माझ्या निःसीम प्रेमाचा आपण अपमान केलेला आहे. आता मी ह्या बाबत एक शब्द उच्चारणार नाही. मला कृतान्तात भ्रष्ट केलं आहे ही कल्पना कायम ठेवून

केवळ मातृभूमीसाठी मी हा शीलसंन्यास केला असल्यामुळे मी निष्पाप आणि निष्कलंकच आहे असं मानून जर आपण माझा स्वीकार करायला तयार असाल तरच तो मला हवा आहे.” (पृ. ६५ “शीलसंन्यास”)

तिच्या या करारी उत्तरानं संतापलेला तिचा पती तरवार उपसूत तिच्यावर वार करणार एवढाचात वेपांतरित ‘कृतान्त’ त्याला अडवतो. ती आपली बहीण आहे म्हणून सांगतो. ती निष्कलंक असल्याची खाही देतो. ‘सूर्यकान्ता’शी विवाहाच्या वचनाने बांधलेल्या ‘रत्नप्रभे’शी कामवासनेपायी विवाह करून त्या ‘सूर्यकांता’चा बंदी घेणारा तु ‘चंद्रकांत’ आहेस असे म्हणून त्याची निर्भर्त्सना करतो. आणि हा चन्द्रकांत, हा राजा, आपल्या त्या अपराधावृद्धल खंत व्यक्त करतो आणि तो समोर उभा असलेला प्रत्यक्ष सूर्यकांतच आहे हे त्याच्या छातीवरील परिचित चिन्हाने कळताच त्याची क्षमायाचना करतो.

‘रत्नप्रभा’, ‘सूर्यकांता’चे ‘भाऊराया’ म्हणून चरणवंदन करते. ‘सूर्यकांत’ तिला बहीण म्हणून आशीर्वाद देतो. ‘चंद्रकांत’ हे सगळं पाहून बदलतो आणि ‘सूर्यकांत’ ‘रत्नप्रभेला’ कधीही शीलभ्रष्ट करणार नाही ही त्याची खात्री असते आणि ‘कृतान्त’ तो सेनापती म्हणजे ‘सूर्यकान्तच’ होय हे कळताच तर त्याची आपल्या पत्नीच्या निष्कलंकत्वावृद्धल शंकाच रहात नाही. ‘सूर्यकान्त’ आपल्या वहिणीचा तिच्या पतीच्या हातात हात देऊन पुनर्मालिन घडवून आणतो आणि नाटकाचा गोड जेवट होतो.

दादांनी हे सगळे संपूर्ण बदलून टाकलेले कथानक कदाचित, मानवाच्या दुबळेपणाचा आणि स्वार्थी व्यावहारीक पातळीवरच्या विकारवशेतेचा विचार करता अवास्तवही वाटण्याची शक्यता आहे. पण त्या सेनापतीनं त्या राणीला शीलभ्रष्ट केलेलं नाही हीही वास्तवता आहे ना? वास्तवतेला न्याय मिळायला नको का? विकारावर विजय मिळवून, दुवळचा मानवातल्या दिव्य चैतन्याचा, साक्षात्कार घडविणाऱ्या विचारी वर्तनाला काही गुण द्यायला नको का? हजारोंच्या प्राणासाठी, देशाच्या संरक्षणासाठी, राष्ट्राच्या भव्यासाठी आपल्या सर्वस्वाची आहूती देणाऱ्या साध्वीला, एका प्रखर राष्ट्रभक्तीला पुरेसा न्याय जगानं आणि साहित्यिकानं द्यायला नको का?

दादांनी मानवी मनांच्या अंतरंगातील क्षुद्र घडामोडींना परिस्थितीच्या घक्क्यांनी एका वेगळचा उच्च पातळीवर नेले आहे. ह्यात दादांचा आदर्शवाद आहे, राष्ट्रवाद आहे, राष्ट्रभक्तिवाद आहे.

आपल्या प्रखर देशभक्तीचा प्रत्यय त्यांचे प्रत्येक पात्र देते. राजकीय विचारांचा सम्यक् गुंफ, देशभक्तीचे आदर्श विश्व, आणि स्वातंत्र्यासाठी करावयाच्या सर्वस्व होमाचे उपनिषद म्हणजे दादांची नाटके.

‘शीलसंन्यास’ नाटकातही दादांच्यां इतरं सर्वं नाटकाप्रमाणे नाटधृपूणे प्रसंगांची रेलचेल आढळते. त्यामुळे सामाजिकांचा समुदाय सारखा अधीर आणि सजग असा खिळून राहतो.

मातृभूमीच्या सेवेसाठी लाखो प्रजेचे प्राण वाचविण्यासाठी, मायभूच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या साक्षात सुनेच्या शीलाचा बळी देणारा नाटकातला ‘कृष्णकांत’—रत्नप्रभेचा सासरा, आपल्या मुलाला सांगतो, “मुला मातृभूमीच्या सेवेप्रीत्यर्थं तुझ्याच काय पण कोणाच्याही संसाराची होठी करताना माझ्या ह्या राष्ट्रनिष्ठ मनाला कधीही काहीच वाटलं नाही.” (पृ. ५२) ह्याच वापानं आपल्याही संसाराची राष्ट्रासाठी राखरांगोळी केलेली आहे. त्याची मोठी पाच मुळे राष्ट्रासाठी वलिदान करून अमर झालेली आहेत.

दादांचे मन लोकशाहीवादी, राज्यकल्यापिका जनताच थेण्ठ; राजनिर्णय-पेक्षा लोकनिर्णय व धर्मनिर्णय थेण्ठ, ह्यात संघर्ष येऊ शकत नाही कारण धर्म हा लोकधारणेसाठीच अस्तित्वात आलेला असतो, अशी दादांची धारणा आहे.

देशासाठी शीलाची आटूती देणारी रत्नप्रभा सेनापतीच्या तंबूत एक रात्र राहून परतते तेव्हा त्या देशाची जनता तिचे अभूतपूर्व स्वागत करते. रथातून तिची मिरवणूक काढते तेव्हा तिचा पती संतप्त होतो. हा जनतेचा अधःपात होय असे तो म्हणतो. तेव्हा त्याचेच वडील सांगतात, “चंद्रकांत हा लोकांचा अधःपात नाही तर जनताजनार्दनानं रत्नप्रभेच्या आचरणावर जाहीरपणे दिलेला हा धर्मनिर्णय आहे. तू तिला जारिणी म्हण, पापिणी म्हण, काय वाटेल ते म्हण. पण जनतेच्या रूपानं नटलेला सर्वसाक्षी परमेश्वर तिला महासाधवीच मानणार—नव्हे प्रत्यक्ष देवताच समजून तिची अशी अनन्यभावे पूजाच करणार हे पक्के लक्षात ठेव. तेव्हा शहाणा असशील तर हा लोकनिर्णय पाठून अजून तरी शुद्धीवर ये आणि त्या पतित्रतेच्या लोकोत्तर आत्मयज्ञाची अपशब्दानी अशी विटंबना करण्याचे सोडून त्याचा गौरव करण्यासाठी आनंदानं सिद्ध हो.” कुठल्याही राज्यकर्त्याना दिलेला हा इशारा त्रिकालाबाधित सत्य होय.

दादांचा जनतेच्या सामर्थ्यावर, जनतेच्या निर्णयकारी शक्तीवर अपरंपार विश्वास आहे. रत्नप्रभा म्हणते, “पण लोकांना सत्यासत्य निर्णयाचं सामर्थ्य नाही असं आपण का मानता?” (पृ. ६०)

जनता विचारी असते, जनता कृतज्ञ असते हाही दादांचा दृढ विश्वास आहे. त्यांच्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्या रत्नप्रभेनं स्वतः जनतेला विनंती केली की पतीच्या हातून मला मरण येतंय हे माझं परमभाग्य आहे. तुम्ही माझ्या पतीला अडवून ह्या भाग्याच्या आड येऊ नका तेव्हा जनता म्हणते, “नाही आपण आपल्या अद्वितीय आत्मयज्ञानं आमचे प्राण वाचविले आहेत.

तेव्हा आपले प्राण वाचविणं हा आमचा धर्म आहे आणि तो आम्ही पाळणारच.”
(पृ. ६३)

कुठल्याही इतर धर्मपिक्षा राष्ट्रधर्म हा सर्वथेण धर्म आहे आणि राज्यकर्त्यांनी देखील त्याचं पालन केलं पाहिजे, त्यापुढं मान झुकविली पाहिजे. कृतान्त म्हणतो, “राष्ट्रहितार्थ केलेला शीलत्याग हा शीलभंग नसून ‘शीलसंन्यास’ आहे. हे मान्य करून हिला निष्कलंक समज आणि हिचा अंगीकार कर. (चंद्रकांत राजा !) तुझ्या ठिकाणी जर राष्ट्रप्रेम वसत असेल आणि राष्ट्रधर्मच्या दिव्य तत्त्वावर तुझी अदृढ श्रद्धा असेल तर हिला निष्कलंक मानून तू हिचा अंगीकार केला पाहिजेस. नाहीतर राष्ट्रभक्तीचं हे तुझं निवृळ ढोंग असून राष्ट्रधर्माचा ओनामाही तुला अजून कळलेला नाही असेच म्हणावे लागेल.”

पूर्वी सत्यासत्याचा निर्णय, पापपुण्याचा निर्णय, खन्याखोट्याचा निर्णय करण्यासाठी दिव्य करण्याची धर्मनिष्ठ अशी न्यायालयीन कादेशीर तरतुद असे. राष्ट्रहितार्थ केलेली गोष्ट हीच एक दिव्य आहे. सर्व निर्णय ह्या दिव्यामुळे राष्ट्रभक्ताच्या वाजूनच द्यायचे आहेत ही दादांची प्रखर निष्ठा आहे. कृतान्त म्हणतो, “दिव्य ? चंद्रकांता, राष्ट्रहितार्थ केलेल्या पावित्र्यज्ञाहून आणि कीर्तियज्ञाहून अधिक श्रेष्ठ दिव्य या जगात आहे काय ? तेव्हा हिला दिव्य करायला सांगण्यापूर्वी तूच या मीपणाची आणि स्वार्थ बुद्धीची होळी करून आपल्या पापाचं प्रायशिच्छत घे. त्याशिवाय तिच्या कर्मकिर्माचा निर्णय करण्याची पात्रताच तुझ्या अंगी यायची नाही.” (पृ. ७०)

‘मेटरलिंगने’ आपल्या नाटकात या ‘मी’पणाचे विकारवण आणि स्वार्थ बुद्धीचे मानवी आणि व्यावहारिक पातळीवरील वास्तवतेचे चित्रण केले तर दादांनी ह्या विकारावर विचारान्ती विजय मिळवून एक आदर्शवादी विश्वनिर्माण करण्यासाठी प्रत्येकाने झटावे म्हणून ‘शीलसंन्यास’ लिहिले. माणूस, ‘कसा आहे’ हे ‘मेटरलिंक’ दाखवितो, तर तो, ‘कसा व्हावा’ हे दादा सांगतात.

भावोत्कट नाट्यप्रसंग निर्माण करण्यात दादा पटाइत आहेत. ‘शीलसंन्यास’च्या ह्या जेवटल्या पर्वत अशा नाट्यप्रसंगांनी दादांच्या ठायी असलेल्या प्रयोगविज्ञानाची स्पष्ट पावती दिलेली आहे.

आपली राणी रत्नप्रभा कृतान्ताच्या तंबूत एक रात्र घालवूनही निष्कलंक राहिली ह्या तिच्या वक्तव्यावर राजा चंद्रकांत जनतेचा विश्वास आहे काय म्हणून जोरात विचारतो आणि क्षणैक भयानक शांतता निर्माण होते, उत्कंठी बाढते, उत्सुकता शिगेला पोहोचते. सामाजिकांच्या मनाला उगीचच हुरहूर

वाटते. आणि जनता हळूच बोलते— “यांनी सांगितलेली हकीकत खरी असली पाहिजे.” या वाक्यावरोवर नाटकाचा प्रयोग टाळचा घेईल यात शंका नाही.

पत्नीच्या पापकर्मावृद्धल राजा चंद्रकांत तिचा शिरच्छेद करायला धजतो. रत्नप्रभा, त्याची पत्नी, त्यासाठी मोठचा आनंदाने आपली मान पुढे करते आणि आता नको ते घडगार; पण नको असं व्हायला, पण आता कशी वाचणार रत्नप्रभा? ह्या सान्या विकल्पांचे कलोळ सामाजिकांच्या मनात उठतात, अधीरतेने आता काय होणार हे डोळच्यात प्राण आणून सामाजिक थरारत्या भावनेनं एकाग्रिचित्ते रंगभूमीकडं नजरा खिळवून वसणार आणि एकदम प्रजा गरजून उठते— “प्रथम आमचं रक्त या ठिकाणी सांडेल आणि नंतरच या माउलीच्या केसाला आपण धबका लावू शकाल.” (पृ. ६३) आणि लगेच प्रजा आपापल्या तरवारी उपसून त्या राणीभोवती संरक्षक कडे निर्माण करतात. सामाजिकांचा सुटकेचा निश्वास, हे नाटककाराचे यश.

युन्हा असाच प्रसंग येतो. आतातर प्रजेलाही राणीनं विनंती करून घालवून दिलेल. राजा पुन्हा तरवार उपसून शिरच्छेद करायला सिद्ध. मग कोण वाचविणार ह्या साध्वीला? आता तर पूर्ण निराशा सामाजिकांच्या मनात, पण लगेच वेषांतर केलेला ‘कृतान्त’ पुढे होऊन राजाचा खड्ग उपसलेला हात वरचेवर धरतो. ऐनवेळी घावून आलेला परमेश्वर पाहून प्रेक्षकांनी टाळचा न दिल्या तरच नवल.

‘रत्नप्रभा’ आणि ‘सूर्यकांत’ यांचे वालपणापासूनच परस्परावर अतीव प्रेम. विवाहाच्या आणाभाकाही नंतर घेतलेल्या. मनाने रत्नप्रभेने त्याला केव्हाच वरलेले. आता चंद्रकांत, तिचा पती, तिचा तिरस्कार करून तिला जगातून नाहीशी करायला सिद्ध झालेला. पण त्या ‘रत्नप्रभेन’ आपल्याशी इमान राखलं नाही म्हणून ‘सूर्यकांत’ मात्र सूडानं पेटत नाही. ‘चंद्रकांत’ तिचा वध करायला धजतो या प्रसंगाचा कुठल्याही प्रकारे गैरफायदा घेत नाही. उलट तिच्या देशभक्तीनं भारावून तिला आपली वहीण मानतो आणि तिच्या अलौकिक राष्ट्रभक्तीचा आणि अपूर्व आत्मयज्ञाचा गौरव करतो. आणि रत्नप्रभादेवील एकदम त्याला नमस्कार करून म्हणते, “भाऊराया, या वहिणीचा प्रणाम स्वीकार आणि तिला सौभाग्याचा आशीर्वाद दे.” (पृ. ६९)

भावपूर्ण अशा ह्या प्रसंगी प्रयोगाचेवेळी सामाजिकांनी प्रसन्नपणे टाळी दिली तर तो त्यांचा गौरवच ठरेल.

अशा नाट्यपूर्ण प्रसंगावून आपली जीवननिष्ठा, आपले जीवनदर्शन, आपली धर्मनिष्ठा, राजकीय आणि सामाजिक विचारप्रणाली प्रभावीपणे मांडण्यात दादा यशस्वी झाले आहेत.

दादांना नाटककार व्हायचे होते म्हणून त्यांनी नाटके लिहिली नाहीत. दादांच्याकडून मागे लागून नाटककंपन्यांनी नाटके लिहवून घेतली आहेत. त्याकाळी दिवाळी अंक काढण्याची अहमहमिका असती तर अनेक संपादकांनी मागे लागून दादांकडून लघुकथा आणि दीर्घकथा किंवा कादंवन्याही लिहवून घेतल्या असत्या आणि दादा लघुकथाकार किंवा कादंवरीकार म्हणून प्रसिद्धीला आले असते. ते नाट्यपूर्ण आणि आवेशयुक्त भाषणे तासन्तास करीत. प्रचंड जनसमुदाय जागेवर खिळवून टाकीत. राजकीय मते आणि देशभक्तीचे प्रखर विचार, तर्कसंगत पण स्फोटक रीतीने, ज्वालाग्राही शब्द आणि त्यांची भेदक फेक साधीत, प्रचंड श्रोत्यांपुढे स्फटिकवत् स्पष्ट मांडीत आणि सतत प्रचंड टाळचा घेत. त्या भाषणात अधूनमधून पखरण असे तो उपरोधाची. स्वार्थी, हलकट आणि गुलामगिरीत धन्यता मानणाऱ्या क्षुद्र जीवांची कठोर टवाळी आणि निदा करीत हास्यांचे फवारे उडविणारे यशस्वी व आवडते वक्ते म्हणून ते गाजले.

आणि ह्या सर्व अशाच शैलीच्या आणि आशयाच्या भाषणांचे प्रसंगयुक्त, संवादरूप अवतार म्हणजे दादांची नाटके. म्हणूनच दादांच्या नाटकांतील पात्रे बोलत नाहीत, भाषणे देतात आणि तीही दादांचीच, फक्त पाठ केलेली.



“कै. वीर वामनराव (दादा) जोशी” हाँच्या नाटकांच्या

“संहिता”

“राक्षसी महत्वाकांक्षा”

राक्षसी महत्त्वाकांक्षा

अंक पहिला

प्रवेश १ ला

स्थळ : सद्रमंडळांतील तळघर.

[महाराणी मदालसा इचे तुरुंगावरील अधिकारी-सारंग व मेघनाद प्रवेश करतात.]

मेघ० : सारंगा, घात ज्ञाला. दुर्जयाने दगा दिला.

सारंग० : म्हणजे ?

मेघ० : कोदंडांनी दाखविलेल्या आमिषांना दुर्जय बळी पडला.

सारंग० : काय ? स्वार्थासाठी आपल्या स्वामीशीं वेमान होण्यास दुर्जय तयार ज्ञाला ?

मेघ० : होय. महाराणीची सत्ता कबूल करून महाराज चंद्रशेखरास पकडून तिच्या स्वाधीन करण्याचे त्याने तिला वचन दिले.

सारंग० : हाय हाय !! महाराज विक्रांतांना आता केवढे दुःख होईल ! पक्षाचा एवढा आधारस्तंभ कोसळून पडलेला पाहून त्यांच्या अंतःकरणाला धक्का वसेल.

मेघ० : मोठाच दुर्धर प्रसंग ओढवला आहे. त्यातून कसे पार पडावे हे मला काही सुचत नाही.

सारंग० : आपले काही ज्ञाले तरी वेहेत्तर. पण विक्रांतमहाराजांची येथून आपण लौकर सुटका केलीच पाहिजे.

मेघ० : होय. त्याशिवाय दुसरा उपायच नाही. (एकलेसे करून) पण थांव. महाराणी सरकारांची स्वारी आली वाटते.

[मदालसा महाराणी सपरिवार प्रवेश करते].

मदा० : सारंग, विक्रांताचा हट्ट अजूनही कायमच आहे ?

सारंग० : सरकार, विक्रांत आपणाला वश होणे मला केवळ अशक्य वाटते.

मदा० : अणक्य ! या मदालसेला अशवय !! छे: “अणक्य” हा शब्दसुंदरो ही मदालसा ओळखीत नाही-

पद-केदार-झपताला. “ क्यौरे सताया० ”
सत्ता-वले वास । करि जो त्रिलोकास ॥
तोही अहंकार । नमवीन पार्यी ॥ धु० ॥
ज्याच्या भये होत । अमरांसही वास ॥
त्याही कृतांतास । रडवीन धायी ॥ १ ॥
गवे महाकाल । करि मानभंगास ॥
तरि त्या क्षणाधर्त । तुडवीन पार्यी ॥ २ ॥

मग या विकांताचा काय पाढ ! त्याला मी माझ्या पायांवर लोटांगण तरी घालण्यास लावीन, नाहीतर लाथेखाली तुडवून तरी टाकीत. (मेघनादास) मेघनाद दुर्जयाचे काय म्हणणे आहे ?

मेघ० : महाराणी सरकारांच्या चरणांचा दासानुदास होऊन राहण्यास दुर्जय तयार आहे.

मदा० : ठीक आहे. त्याला घेऊन ये येशे माझ्यासमोर. [मेघनाद जातो]. (सारंगास) सारंग, त्या मगरुर कुछाला बाहेर काढ. (सारंग साखळ-दंडांनी वांधलेल्या विकांतास नागव्या तरवारीच्या पहाऱ्यांत बाहेर काढतो). (विकांतास) कसे काय विकांत ? ठीक चालले आहे ?

विकां० : हां, ठीक चालले आहे.

मदा० : तर मग या राजमंदिरांतील राजविलासांत लोळत पडणे म्हणजे चैनच आहे म्हाणायची !

विकां० : स्वाऱ्यांतून हिडतांना ज्याने दिवसचे दिवस अन्नपाण्यावांचून सुखात लोटले आहेत; विषारी वनस्पतींच्या विछान्यावर ज्याने रात्रीच्या रात्री गाढ झोपेत घालविलया आहेत; भयंकर हित्र श्वापदांच्या सहवासात ज्याने आपल्या जिवाची करमणूक करून घेतली आहे; सारांश-जगातील आपत्तींशी खेळत बसणे हाच ज्याचा जन्माचा व्यवसाय झालेला आहे आणि मृत्यु हा ज्याने आपला जिगरदोस्त वनवून सोडलेला आहे, त्याला या रुद्रमंडळातील हालअपेष्टांचे काय कौतुक वाटणार आहे ?

मदा० : सध्याच्या या तुझ्या स्थितीचा तुझ्या मनावर काहींचं परिणाम झालेला नाही तर ?

विकां० : मदालसे, मुखदुःखाच्या आडव्या उभ्या धारयांनी विणलेल्या या आयुष्यात वरेवाईट प्रसंग नेहमीं येतच असतात. प्रसंगाचे जसे आनंदाने स्वागत

करावयाचे, तसाच वाईटांचाही आनंदानेच सत्कार केला पाहिजे.
पुरुषाने सुखदुःखांत भेद पहात वसणे नामर्देषणाचे लक्षण आहे.

मदा० : तर मग आमची सार्वभौम सत्ता धिकाऱ्णन चंद्रशेखरास आमच्या
स्वाधीन न करण्याचा तुळा हेका तू असाच चालविणार ?

विक्रां० : अलवत. या देहात रक्ताचा एक थेंब शिल्क असेपर्यंत या विक्रांताचे
शिर तुळ्या पायांशी झुकण्याची अगर प्राणापेक्षाही प्यार असलेला
माझ्या स्वामीचा अनाथ व अनाधित पुत्र तुळ्या हाती लागण्याची तूं
विलकूल आशा करु नकोस.

मदा० : “कर्तुमकर्तुमन्यथा कर्तु” असे आज माझे वादशाही सामर्थ्य आहे हें
तूं जाणत नाहीस ?

विक्रां० : होय, जाणतो. तुझे वादशाही सामर्थ्य मी पूर्ण जाणतो. पण त्यावरोबर
मला हेंही माहीत आहे की, या तुळ्या वादशाही सामर्थ्याच्या वलगा
कोल आहेत. उन्मत्त ज्ञालेली वादशाही सिंहासने निमिषमात्रांत रसा-
तळाला पोहोंचवून गविष्ठांचा मद झाडून टाकणारा शहानशहा त्या
स्वर्गच्या उच्चतम सिंहासनावर वसलेला आहे. तोच काय तो एक
सर्वेषकितमान आहे. वाकी सारे पामर आहेत. तेव्हा तुळ्यामाझ्यासारख्या
दुवळच्या मनुष्यप्राण्याने त्याला विसरून-त्याला धिकाऱ्णन-आपल्या
क्षुद्र बळाचा व्यर्थ वडेजाव मिरविष्णांत काय हांशील आहे ?

मदा० : विक्रांता, माझ्या इच्छेप्रमाणे वागलास तर हा कर्लिंग देशाचा राजमुगुट
तुळ्या मस्तकावर शोभूं लागेल. [मुगुट पुढे करते].

विक्रां० : (तोंड फिरवून) पुरे-पुरे कर तुझे हें कवटाळ. हे मूर्ख स्त्रिये, या
असल्या क्षुद्र मुगुटाच्या हीन लालसेने मी आपल्या शीलापासून भ्रष्ट
होईन अशी का तुझी कल्पना आहे ? असल्या मुगुटांनीच हे मस्तक मला
भूषवावयाचे असते, तर या कर्लिंगासारख्या टीचभर देशाच्या कवडीमोल
मुगुटाची गोष्ट तर राहूंच दे-पण ज्याने आजवर या विष्ण्यात सूर्यवंशां-
तील महाभाग पुण्यश्लोक राजांची शिरे मंडित केली व जो आज
कालाच्या वक्रगतीमुळे दुर्दैवाने तुळ्यासारख्या अधम चांडाळणीच्या
मस्तकाच्या स्पर्शने क्लेश पावत आहे, तो हा सूर्यरेखांकित-अमूल्य
रत्नांनी जडलेला-दैदीप्यमान साम्राज्यमुगुट या भाग्यशाली मस्तकावर
केवहांच तळूं लागला असता, ज्याच्या अतुल पराक्रमावर लुब्ध होऊन
या ब्रह्मावर्तीची साम्राज्यलक्ष्मी त्याच्या पायांशीं तीनवार लोटांगण
घालीत आली, परंतु मदालसे, ज्याने आपल्या पूर्वजांच्या निष्कलंक
शीलास स्मरून तिचा अव्हेर केला,-त्याला-त्या या विक्रांताला-

कलिंगाच्या या मातीमोळ मुगुटास पाहून सन्मार्गपासून च्युत होण्याचा
मोह पडेल, असे तुला वाटले तरी कसे ?

मदां० : विक्रांता, तीनवार मूर्खपणाचे प्रदर्शन केलेस तेवढे पुरे, स्वार्थत्यागाचे
ढोंग टाकून दे आणि आपल्या पायावर लोळण घेणाऱ्या या राज्य-
लक्ष्मीचा अंगीकार कर. यातच तुझे खरे हित आहे.

विक्रां० : सर्व कल्याणाचे धाम जे पुरुषाचे सत्त्व ते वेगुमानपणे लाथेने झुगाऱ्या
दिल्यावर खरे हित साधावयाची आशा कशाला पाहिजे ?

मदां० : अरे, “सत्त्व सत्त्व” काय घेऊन बसला आहेस ? ‘सत्त्व’ म्हणून अशी
काहीं अजब चीज या दुनियेत आहे असे मला वाटत नाहीं.

विक्रां० : ‘सत्त्व ?’ सत्त्वाची थोरवी काय वर्णन करावी ?

पद-भूप-धमार.

वासना-संग्राम-भूवर। कवच 'शील' अभंग-वलधर ॥ ध्र० ॥

क्षोभला संसार-सागर। तारिता गुरु हेचि अघहर ॥

घोर अम-कांतार जठरीं। मार्ग-दर्शक हेचि रविकर ॥ १ ॥

कीर्तिरूपे अमर करि नर। अमृतधारा हेचि मधुतर ॥

पुरवि सत्यसंकल्प सारे। ईश्वरचि हेचि चिर-शुभंकर ॥ २ ॥

मदां० : काय ? “सत्त्व” हा परमेश्वर आहे ? छे:-हा मूर्तिमंत सैतान आहे-हा
एक मूर्ख लोकांच्या विश्वडून कुजून गेलेल्या मस्तकांतून बाहेर पडलेला
दुर्गंध आहे-हा एक अकलशून्य माथेफिरू धर्मवेडचांना जडलेला भयंकर
रोग आहे. या हालाहलाला अमृत मानून त्याच्यासाठी तुळ्यासारख्या
राजकारणी पुरुषांनी आपल्या प्राणावर उदार व्हावे म्हणजे वेडेपणाची
कमाल आहे.

विक्रां० : बाई. पुरे कर. उगाच आपल्या पांडित्याचे प्रदर्शन करण्याच्या
भानगडींत कां पडतेस ? तुला माकडाला रत्नाची काय पारख असणार ?
(कोंदंड व मेघनाद दुर्जयास घेऊन येतात).

मदा० : दुर्जय !

दुर्ज० : महाराणी साहेब-

विक्रां० : “महाराणी साहेब” हे शब्द राजा दुर्जयाच्याच तोंडून निघत
आहेत काय ?

मदां० : दुर्जय, माझ्या कोधवन्हीच्या प्रखर ज्वालांनी तुम्हांला ‘सर्व वाजूनीं
घेरले असून त्या तुमच्या जीवितमंदिराला स्पर्श करण्याच्या अगदी
वेतांत आहेत. तुम्ही तरुण आहांत, व तुम्हांला एक सुंदर स्त्री आहे.

तिचें तुमच्या ठिकाणी अर्थंत प्रेम असून, त्या प्रेमाची भेट एका अमूल्य बालकाच्या रूपाने ती तुम्हांला लवकरच अर्पण करणार आहे. सुंदर व प्रेमळ स्त्री आणि कोमळ अर्भक यांच्या सहवासाच्या सुखास दुनियेंत तोड नाही. तेव्हां या सर्व गोष्टींचा नीट विचार करून माझ्यापुढे बोला.

दुर्ज० : मदालसा महाराणीसाहेब, मी आपणांस अनन्य शरण आहें.

विक्रां० : दुर्जय-दुर्जय, हें तू काय करीत आहेस? या कृत्यानें तू रौरवाचें साधन करून घेत आहेस हें तुला समजत नाहीं का?

दुर्ज० : विक्रांत, रौरव पुढे केव्हां मिळेल तेव्हां मिळो. पण सरोजिनीसारख्या सुंदर तरुणीचा स्वर्गतुल्य सहवास या वेळी सोडून जाण्याची माझी इच्छा नाहीं.

विक्रां० : दुर्जया, विचार कर. असा वेफाम होऊ नकोस. ईश्वरास साक्ष ठेवून केलेल्या राजनिष्ठेच्या प्रतिज्ञांचे स्मरण कर. अरे, महाराज विक्रमादित्यांच्या आकस्मिक खुनामुळे दुःखाकुल झालेल्या राजनिष्ठ प्रजाजनांच्या नेत्रांतून वाहणाऱ्या अश्रूच्या धारा अजून खळल्या नाहींत; जवळचा अर्थंत प्रेमांतला आप्त आपणांस सोडून गेला असे वाटून नागरिक स्त्रियांनी चालविलेला हृदयविदारण करणारा विलाप अद्यापि बंद पडलेला नाहीं; आवालवृद्धांनी सोडलेल्या दुःखनिःश्वासांच्या उष्णतेमुळे संतप्त झालेले वातावरण अद्यापि शांत झालेले नाहीं; असे असतां आपल्या सर्व आपत्तीना व दुःखांना कारण झालेल्या या खुनी कवटाळणीला परमपवित्र सूर्यकुलाचे श्रेष्ठ सिंहासन भ्रष्ट केल्यावदल आपण-सूर्यकुलाच्या निमकहलाल सेवकांनी-आपली संमति दर्शवावी व इच्या चरणांचे गुलामाप्रमाणे चुंबन घ्यावें हें केवढे बरें लांछन आहे! दुर्जया, तू सूज आहेस. असा धीर सोडून दुष्कर्माला प्रवृत्त होऊ नकोस आणि इहलोकीं अपकीर्ति व परलोकीं दुर्गतीची जोड करून घेऊ नकोस.

दुर्ज० : माझा निश्चय मी पूर्ण विचारपूर्वक ठरविला आहे. प्राणरक्षणापुढे मला अपकीर्तीची व दुर्गतीची पर्वा वाटत नाहीं आणि माझे तुम्हांलाहि असेच सांगणे आहे कीं-

विक्रां० : (संतापून) वस. पुरे कर. पुढे तुझे बोलणे एकण्याची माझी इच्छा नाहीं. चला, मला येशून घेऊन चला. माझ्या कोठडीत जाऊन मला स्वस्थ पडू द्या. तेथल्या अंधारापेक्षां व घाणीपेक्षांहि ज्यांचीं अंतःकरणे काळी-कुट्ट व घाणेरडीं आहेत, अशांचे मुखावलोकनहि माझ्याने करवत नाहीं. चला-मला अंत घेऊन चला.

मदा० : नाहीं. तुला इथेच थांबले पाहिजे व हा देखावा पाहिला पाहिजे.
(दुर्जयास) दुर्जय, तुम्हांला आमची सार्वभीमसत्ता मान्य आहे ना ?

दुर्ज० : महाराणीची मजवर कृपादृष्टि असावी. आपल्या चरणांचा दासानुदास होऊन राहण्यास भी तयार आहें. [गुडघे टेकून जमिनीचें चुंबन घेऊ लागतो].

विक्र० : दुर्जया-दुर्जया-विचार कर. थांव. गुडघे टेकून नकोस. मस्तक लववू-
(दुर्जय जमिनीचें चुंबन घेतो.) जा-जा-जा. खुशाल रीरवांत उडी घे-अधःपाताचा वांटकरी हो. चला मला घेऊन चला. या सैतानांचा सहवास मला सहन होत नाही.

मदा० : दुर्जय, उठा, तुमच्या जवळून आमच्या सिहासनाशी इमाने इत्वारे वागण्याची शपथ करून घेऊन तुम्हांला मुक्त करण्याचे आम्ही आशवासन देतों. (विक्रांतास) विक्रांता, खांदाशी खांदा भिडवून कास करणारे तुझे स्नेहीदेखील आतां तुजवर उलटले आहेत. तेव्हां आतां तरी हें तुझे मस्तक माझ्या पायाशीं नम्र होणार की नाहीं बोल.

विक्र० : हें मस्तक तुझ्या पायाशीं नम्र ?

मदा० : होय. या व्रहावतर्तीच्या महाप्रतापी चक्रवर्तीनीच्या पायाशीं.

विक्र० : ज्या हरामजाचांनी तुझ्या पायांची धूळ मोठ्या भूषणाने आपल्या डोक्यावर धारण केली असेल, त्यांना वाटल्यास तू आपल्या चक्रवर्तीनी-पदाचा दिमाख दाखीव. पण मजसारख्या सूर्यवंशाच्या निमकहलाल सेवकावुद्देश तुझा हा तोरा चालणार नाहीं. तू मृत्युची सख्खी वहीण आणि खुनांची जन्मदात्री आई. तुझ्या सत्तेचे पातकी जूं मानेवर वागविण्यास कोणता मानी पुरुष तयार होईल ? भी तुला पुन्हा सांगतों कीं तू माझी राणी नाहीस-भी तुझा प्रजाजन नाहीं. आणि तुझ्या पायांशीं हें मस्तक एकाकी असले तरीहि नम्र होणार नाहीं.

मदा० : मगरुर, तर मग तुला या रुद्रमंडळांत अघोर हाल-अपेष्टा भोगीत जन्मभर खितपत पडावें लागेल, हें खूप समजूत ऐस.

विक्र० : तुझ्यासारख्या वदमापे-वदफैली-खुनी-अवदसेचा दास म्हणून निलंजज-पणाने जर्गांत मिरविण्यापेक्षां या रुद्रमंडळांतील नरकवास व अमानुप यातना भी मोठ्या आनंदाने भोगीन.

मदा० : वदमाप-वदफैली-खुनी-अवदसा-

कोद० : विक्रांत, हे वेजवाव तुम्ही कोणापुढे बोलत आहां हें तुम्हाला ठाऊक नाही का ?

विक्रां० : आहे, ठाऊक आहे—पूर्ण ठाऊक आहे. दुष्ट कामवासनेला बळी पडून जिने, आपल्या देवाप्रमाणे पूज्य असलेल्या पतीचा, आपल्या अंकावर मोठचा विश्वासाने मस्तक ठेवून निजला असतां, गाढ झोपेत आपल्या स्वतःच्या हातांनी खून पाडला;—जिने साम्राज्यपदाच्या मृगजलामार्गे धांवत सुटून आपल्या उदार भावास तुकडकून विषप्रयोग करविला आणि जी आतां आपल्या पोरक्या-अल्पवयी-कोमल भाच्याच्या रक्ताने आपले गोंडा दिसाणारे चांडाळ हात माखून पतिहत्येच्या पायावर उभारलेल्या भ्रातृहत्येच्या मंदिरावर वालहत्येचा कळस चढविण्यास सज्ज झाली आहे अशा एका क्रूर अधमाधम राक्षसिणीपुढे मी बोलत आहें, हें मला पवके ठाऊक आहे.

मदा० : बंद, एकदम तोंड बंद कर. असली कठोर वचने उच्चारणारी ही जिब्हा उखडून टाका-छाटून-हिचे तुकडे तुकडे उडवा.

सारं० : विक्रांत, असे अमर्याद होणे चांगले नाही.

विक्रां० : पोटांतील अग्नीच्या भडक्याने उद्रेक पावणाऱ्या ज्वालामुखीच्या तोंडा-तून अग्निरसावांचून दुसरा कशाचा वर्षविहोणार

मदा० : अग्निरसाचा वर्षविहोणाऱ्या या ज्वालामुखीची आंतडी मी वाहेर काढल्याशिवाय राहणार नाही.

विक्रां० : समरांगणावर तरवारीच्या खण्डणाटांत व तोकांच्या गडगडाटांत सदैव वेगुमानपणे संचार करणाराला एका वायकोच्या गुरुगुरण्याची भीति वाटेल असे समजून कोस.

मदा० : जिद-जिद-कोणाशीं जिद? या महामानी मदालसेशीं जिद? या पंचमहाभूतावर सत्ता चालविणाऱ्या महाराणीशीं जिद! या कालाचे दांत पाडणाऱ्या महाकालीशीं जिद!! विक्रांत; पहा-पहा. हा तुझा हटु जर आणखी एक दिवस असाच टिकून राहील, तर उन्मादवायूने फिरून गेलेले हें तुझे मस्तक, उदामपणाने ताठरलेल्या तुझ्या या शरीरापासून वेगळे झाल्यावांचून खास रहाणार नाही.

विक्रां० : मर्दीचे मस्तक देहापासून वेगळे होण्याला कधीच भीत नाही. या देहापासून हें मस्तक अलग झाले तरी वेहेतर. पण या शरीराचा वियोग घडून नये म्हणून त्याच्या लोभामुळे त्याच्याने राजद्रोहासारख्या भयंकर व घाणेरडच्या पातकाला मला कालव्रयीं प्रवृत्त करवणार नाहीं, ही खात्री ठेव.

मदा० : तर मग कोंदंड, उद्यां सूर्यस्तावरोवर हें उदाम मस्तक माझ्या पायाशी ठोकरा खात आले पाहिजे.—

पद—“कुलवा विनन डार डार०” एकका.

प्रखर कोप हा महान । नुरवी लव देह—भान ॥

क्षणि प्रलयानलसमान । विश्व जाळुं पाहो ॥ ध्रु० ॥

तुडवुनि पदि दुरभिमान । ठेचुनि शिर हें तुफान ॥

घडविन रिपु-रधिरपान । तरिच शांत होई ॥ १ ॥

कोदं० : जशी सरकारांची आज्ञा.—

[पडदा पडतो].

प्रवेश दुसरा

स्थळ : मृणालिनीचा सुवर्णप्रासाद.

[पात्रे: मृणालिनी, सरोजिनी, कमल, कुमुद वगैरे]

कम० : माई, आज आपण सर्वजणी वारंत क्रीडा करीत होतों. पण तुझे चित्त कांही त्या कीडेत नवहते.

मृणा० : मला कीं नाहीं, या सर्व क्रीडांचा व करमणुकींचा अलीकडे अगदी कंटाळा आला आहे.

कुमु० : माईसाहेबांना अलीकडे कंटाळा कशाचा आलेला नाहीं ? हें सगळे जगच मुळीं आपणाला आवडेनासें झाले आहे.

मृणा० : हो. तुझे म्हणणे कांहीं अंशीं खरें आहे. मला किनई खरोखरच अलीकडे हें सारें जग एखाद्या सुकून गेलेल्या पुष्करणीप्रमाणे शून्य व नीरस वाटत आहे.

सरो० : पण मृणालिनी, जगाचा असा कंटाळा करून कसें चालणार ? हें जग सोडून आंपण कोठें जाणार ?

मृणा० : खरेंच, कोठें जावयाचें ? स्वर्गात जावें म्हटले तर स्वर्ग हें तरी एक जगच नव्हे का ? शिवाय प्रियवस्तुच्या समागमावांचून स्वर्गात तरी सुख कोठून लाभणार ? सुख स्वर्गात किवा पृथ्वीवर नाहीं. तें प्रियवस्तुच्या सहवासांत आहे. तो सहवास जर भाग्यानें वांटचास आला, तर रौरवसुद्धां स्वर्गाहून अधिक सुखदायक होईल. सरोजिनी—

पद—“पिहरवा ते हारी०—”

हा तळमळ करितो जीव । प्रणयरत सतत हाय ॥

जरि प्राणविसावा हृदय-रमण तो । दूर जाय ॥ ध्रु० ॥

विरहिणी निशा शृंगारलीन नव नार, गाळि फार ।

तारका-जलभार ॥ १ ॥

कम० : पण मी म्हणतें, माई, प्रिय वस्तुचा लाभ होण्याकरितां माणसानें लाभेल अशा वस्तुवर प्रेम करायला नको का ? दुळंभ वस्तुची वांछा धरल्यानें सुखाएजीं दुःखाचे मात्र वांटकरी माणसाला व्हावें लागतें.

मृणा० : पण कमल, प्रेम, लाभालाभाच्या शक्यतेचा विचार होण्यापूर्वीच, एखाद्या वस्तुवर जडतें आणि एकवार तेथे जडल्यावर मग पुढच्या मार्गात टपून बसलेल्या दुःखांची मुळीं पर्वाच करीत नाहीं.-

पद-नीलवेणि प्रार्थनानें०

प्रेम वाई हें वेडे । त्या विवेक नावडे ॥

व्यसना भया मानिना । धांवतें तयापुढे ॥ ध्रु० ॥

नगहि लंघूनी जाते ना । सरिता प्रियाकडे ? ।

धरणि काय सोडी भ्रमणा ? ॥ शीण कां तिला घडे ? ॥ १ ॥

अत्यंत श्रेष्ठ पदाचा अभिलाष धरल्यामुळे प्रेमाचा प्रवास जरी लांबीचा वाटला तरी प्रेमाची गतीहि त्या मानानें तीव्र केली म्हणजे तो स्वरूप व सुलभ होऊं शकतो. अखंड भक्तीच्या जोरावर प्रत्यक्ष परमेश्वराची सुद्धां प्राप्ति होऊं शकते ना ?

कम० : पण माई, परमेश्वरप्राप्तीच्या प्रथत्नांत सर्वसंगपरित्याग करावा लागतो. तसा तूं आतां या तारुण्याच्या ऐन भरांत सर्वसंगपरित्याग करणार कीं काय ?

कुसु० : वाकी प्रत्यक्ष नसली तरी अप्रत्यक्ष अशी जोगिणीची दीक्षा माईसाहेबांनी आतां घेतलीच आहे म्हणा !-

मृणा० : होय. कुमुद, तूं म्हणतेस तें कांही खोटें नाहीं.-

पद-नई जोवनवालीका मजा लुटा०-

मी नवबाला जोगिण बनले । जोगिण बनले । जगा विसरले ॥

जगा विसरले । सुखा विसरले ॥ मी नव० ॥

यैननही नच गणिले हाय ॥ ध्रु० ॥

परमात्मा - वल्लभ - शोधाचे । पिसेच भरले ॥ जगा० ॥ १ ॥

सांडुनि अवघे मार्ग सुलभ, या । प्रेमाच्या वाटें अनुसरले ॥ २ ॥

योर-प्रीति-वल-योग मांडिला । साहस प्रेमें हें आदरिले ॥ ३ ॥

पण कोणत्याहि श्रेष्ठ वस्तुच्या प्राप्तीकरितां इतक्या उत्कटतेनेच प्रयत्न नाहीं का करावा लागत ?

कम० : अशा रीतीने जर प्रत्येक कुमारिका आपल्या प्रियकराच्या प्राप्तीकरितां सर्व व्यवहार सोडून जोगीण बनू लागली, तर जगावर मोठा कठीणच प्रसंग म्हणावयाचा.

मृणा० : कमल, वेडी आहेस तू. एवढचा थोर पदावर प्रेम जडून त्याच्या प्राप्तीकरितां जोगीण वनण्याचे भाग्य सर्वांच्याव कोठे वांटचाला येते ? थोर सद्गुणांचे दिव्य तेज सहन होऊन, त्याच्या जाडूने भारली जाणारी स्त्रियांची अंतःकरणे फार विरला. विक्रांत महाराजांसारख्या लोकोत्तर गुणांच्या निधीवर माझे मन लुध झाले हैं मी आपले थोर भाग्य समजते. इतर तरुण कुमारिकांच्या महत्त्वाकांक्षी दृष्टीला जे स्थान गोचरहि होत नाहीं, त्याने माझे मन सर्वस्वीं मोडून टाकले यासारखी आनंदाची व अभिमानाची दुसरी कोणती गोष्ट आहे ? त्या थोर महात्म्यांच्या चरणी प्रेम ठेवणे, त्यांच्या चितनांत काळ घालविणे, त्यांचे गुणानुवाद गाणे यासारखा दुसरा पवित्र उद्योगच मला आतां या जगांत दिसत नाहीं.

सरो० : एवढचा थोर पुरुषावद्दल आदर असणे-प्रेम-असणे, त्याचे गुणानुवाद गाणे, यावद्दल तुला कोण दोष देईल ?

कम० : पण वेड्यासारखे त्यांच्या प्रेमाची आशा धरून, असल्या नाना प्रकारच्या मुखविलासांनी तुडुवलेल्या या जगांत तुझ्यासारख्या तरुण व गर्मशीमंत कुमारिकेने अगदीं स्वतंत्र असतां असें कडकडीत तापसी व्रत चालविणे हैं मात्र वाई कसेसेच दिसते.

मृणा० : कसेसेच काय दिसावयाचे ! तुमच्या दृष्टीला जरी हैं चमत्कारिक दिसत असले तरी मला ते अगदीं स्वाभाविकच दिसतें. अगे, विक्रांत महाराजांसारख्या महात्म्याच्या प्राप्तीकरितां एक सोडून दहा जन्म, जोगिणीसारखे राहन तपश्चर्येत घालवावे लागले, तरी तितकेसुद्धां घालविण्यास मी तयार आहे.

सरो० : पण मृणालिनी, तू एकीकडे अशी जोगिणीप्रमाणे दिवस कंठित राहून त्यांची तुला प्राप्ति कशी होणार ?

कम० : त्यांच्यावर तुझे मन बसले आहे असे त्यांना कळले तरी आहे का ?

मृणा० : त्यांच्या प्रेमाची पात्रता माझ्या अंगी आल्यावांचून माझे हैं प्रेम त्यांना कळून तरी काय उपयोग ?

कम० : कां वरे ? अमुक एक स्त्री आपणांवर प्रेम करते असें कळले पुरे की पुरुषांनी तिकडे मोर्चा किरविलाच म्हणून समज. परिचयसुद्धां नसतां किंवा प्रेमाच्या नुसत्या भ्रांतीनेच पुरुष वायकांच्या मागे लाळ घोटीत

नाहींत का लागत ? मग खन्या प्रेमाचा सुरंध नोकाला झोवल्यावरे
कमलिनीकडे धांव घेतल्यावांचून कसें राहवेल ?

मृणा० : कमल, ही सामान्य पुरुषांची रीत ज्ञाली. पण विक्रांत महाराजांसारख्या
महापुरुषांचा आचार फार निराळा असतो.

कुमु० : माईसाहेब, प्रेमाएवढी शिफारस दुसऱ्या कशाचीहि नाही. प्रेमाच्या
हास्यमुखांतून निघालेला गोड शब्द मोडण्याचे धाडस आजपर्यंत
कोणालाहि जालेले नाही. प्रत्यक्ष ईश्वरालामुद्दां प्रेमाचे नाजूक पाण
तोडवत नाहींत.

मृणा० : तुझे म्हणणे कांही खोटे नाही. पण ते प्रेमसुद्दां तसेच उत्कट पाहिजे.
लेंच्यापेंच्या मतलवी. भक्तीने कांहीं ईश्वर वश होत नाहीं. तेव्हां ही
भक्तित उत्कट करणे म्हृणजेच पात्रता अंगी आणणे होय.

कम० : तर मग जोंगिणीप्रमाणे आयुष्य घालवून ही पात्रता अंगी आणण्याचा
हा आपला प्रयत्न आहे वाटते ?

मृणा० : होय. असेच कां म्हणेनास.-

पद-इतना संदेशा०-

हृदयीं पेटबीन पतिप्रेमजवाला ।

मन दान-युत करिन यजना सुविमला ॥ धू० ॥
तपुनी तपे तेज ये प्रेम-शीला ।

बळवीन मग जाण प्रिय-मना प्रेमला ॥ १ ॥

कम० : पण विक्रांत महाराज कांहीं तुझ्यासारखे अविवाहित नाहींत.

कुमु० : आणि त्यांचे आपल्या पत्नीवर अत्यंत प्रेम आहे.

सरो० : तेव्हां त्यांच्या प्रेमाचा ओव देवी देवांगनेकडून वरून तुझ्याकडे कसा
वाहूं लागणार ?

मृणा० : देवी देवांगनेवरचे प्रेम उदून ते मजवर जडावे अशी मला मुळीच इच्छा
नाही. देवांगनेच्या पदाला चढण्याची योग्यता माझ्या अंगी नाहीं हें मी
जाणून आहें. माझी एवहीच इच्छा आहे की, ती ज्या प्रेमाच्या उद्यानांत
विहार करीत आहे त्यांतील एखाद्या कोपन्यांत तरी मला आश्रय
मिळावा. मला त्यांत संतोष आहे. पण इतकेहि माझ्या नशिवीं
नसेलच तर-

पद-कन्तृत्या घर आवो सैय्या०-

एकांतीं नाथ भावे मी । आळवीन माझा ॥ धू० ॥

ध्यान-योग साधुनि बनविन हे तन्मय जीवन सारे ॥

द्वैत-भाव विरला मग जीवा सौख्या काय सीमा ? ॥ १ ॥

क्रम० : छे वाई, तुझे मन विक्रांतांच्या टिकाणी इतके पवके जडले आहे की मला वाटते ते कोणत्याही युक्तिवादाने बळणार नाही.

मृणा० : आणि ते त्यांच्या चरणांपासून दलू नये अशीच माझी परमेश्वराजबळ प्रार्थना आहे.

सरो० : ईश्वर करो नी तेथून ते कधीही न ढळो.

[पडद्यात]

कंद० : सोडा-सोडा. जाऊ या मला. माईसाहेबांची भेट घेऊ या.

नोक० : चल फिर मारे. नाहींतर धवके माऱ्णन थालविले जाईल.

कंद० : नका-नका. असा अविचार करू नका. मला. माईसाहेबांच्याकडे घेऊन चला आणि नंतर त्या सांगतील तर घालवून लावा.

[पडद्यावाढेर]

मृणा० : काय गडवड आहे? कसला दंगा चालला आहे तिकडे?

[सर्वांग रक्ताने भरलेले आहे असा कंदन, डोक्यावर एक पेटी घेऊन प्रवेश करतो. त्याच्यावरोबर मृणालिनीचे नोकर दांडगाई करीत येतात.]

कंद० : (पेटी मृणालिनीपुढे ठेवून) माईसाहेब, शरणागताचे रक्षण करा. मला येथे आश्रय द्या. विक्रांत महाराजांच्या नांवावर एवढी भीक घाला.

मृणा० : विक्रांत महाराजांच्या नांवावर? विक्रांत महाराजांचा काय संवंध आहे या प्रकरणांत?

१ नोक० : कसला आला आहे संवंध विवंध! ही सारी लवाडी आहे.

२ नोक० : हा कोणीतरी चोर दरवडेखोर असला पाहिजे.

कंद० : नाहीं-नाहीं. मी महाराज विक्रांताचा सेवक असून विक्रमादित्य महाराजांचे अमूल्य जवाहीर या पेटीत भरलेले आहे. राणीचे अधिकारी बलात्काराने याची लूट करू पहात आहेत आणि ते माझा पाठलाग करीत असता मी आपल्या वाड्यात आश्रयास शिरलो आहे. तेव्हा माझा बचाव करा आणि महाराज विक्रांताच्या नुकसानीस कारण होऊन नका.

१ नोक० : खोटे, ही सारी लुच्चेगिरी आहे.

मृणा० : (नोकरांस) पण अगोदर तुम्ही येथून जा व वाड्याचें दारे वंद करा आणि कोणी शोध करण्यास आल्यास वाड्यांत कोणी आले नाही म्हणून सांगा. या गोष्टीचा कोठे वधा होणार नाही अशी खवरदारी ठेवा. जा. सारे निघून चला येथून. [नोकर जातात]. (कंदनास) बसा. येथे क्षणभर वसा. तुमचे सर्व अंग रक्ताने भरले आहे. यावरून तुमचे व राणीच्या लोकांचे दोन हात झालेले दिसतात.

कंद० : होय माईसाहेब. त्यांच्यापैकीं दोनचार असामीना माझ्या तरवारीस आपले प्राण वळी द्यावे लागले. मलाही जखमा ज्ञाल्या आहेत. पण त्या विशेष नाहीत.

मृणा० : तुम्ही विक्रांत महाराजांचे सेवक आहांत असे सांगितले आणि केवळ तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून मी तुम्हांला येथे आथघ दिला. तुमच्या पांढऱ्या केसांवरून तुम्ही खोटे बोलत असाल असे मला वाटले नाही, परंतु माझी समजूत चुकीची ठरून परिणामी यांत दगा निघाला तर ?

कंद० : तर काय ? ही मान माईसाहेबांच्या चरणावर तुझून पडण्यास तयार आहे. (पडद्यात:-“ वस. माझ्या लोकांना अडथळा होता कामा नये. मला वाडचाची खानेतलाशी करावयाची आहे.”) हे पहा-महाराणीचे लोक शिरले वाडचांत. [एक नोकर प्रवेश करतो].

नोक० : माईसाहेब, महाराणीचे लोक वाडचांत शिरले असून त्यांनी यांच्या संवंधाने सारखा पुकारा चालविला आहे.

[पडद्यांत:-“ फरारी गुहेगार-फरारी बदमाश.” असा गलबला.]

मृणा० : वाडचाचीं दारें एकदम कां वंद केली नाहीत ?

१ नोक० : आम्ही दारें वंद करण्यास जाण्यापूर्वीच ते वाडचांत शिरले होते. [एक दासी प्रवेश करते].

दासी० : माईसाहेब, वाडचांत शिरलेले लोक यांचा तपास करीत इकडेच येत आहेत.

मृणा० : तर मग ती पेटी ठेवा येथे, आणि तिच्यावर हे वस्त्र टाका.

[नोकर व कंदन तसे करतात. मृणालिनी दासीच्या कानांत कांही सांगते. दासी आंत जाऊन एक लुगडे आणते]

मृणा० : (कंदनास) तुमचे नांव काय ?

कंद० : कंदन-

मृणा० : कंदन, वेळ कठीण आहे. पण तिच्यांतून वचावले हे पाहिजेच. आपल्या पांढऱ्या केसांकडे पाहून मला आपणांस सांगण्यास धीर होत नाही. पण निरुपाय आहे. हे वस्त्र आपण नेसा, आणि माझ्या दासीबरोबर पली-कडल्या वाजूस उभे रहा. माफ करा.

कंद० : कट्टी होण्याचे कारण नाही. आणा ते वस्त्र इकडे.

[दासी त्यास वस्त्र कसेवसे नेसवून देतात. पडद्यांत पूर्वोक्त गलबला होतो].

मृणा० : हे त्वरा करा. तेथे उभे रहा. कमल, तूंही जा तिकडे, आणि या तिघीच्याकडून कांही तरी सेवा करून घेत आहेस असे दाखीव. सरोजिनी,

तू येथे मजजवळ रहा. [कंदन, कमल, कुमुद व दासी एकीकडे जातात. मृणालिनी कोतवाल व शिपाई यांसह प्रवेश करतात].

२ दासी० : या पहा माईसाहेब येथे बसल्या आहेत.

मृणा० : कोण आहे ?

कोत० : मी शहरचा कोतवाल आहे.

मृणा० : आपण या वेळी इकडे कोणीकडे आला ?

कोत० : आमचा एक गुन्हेगार फरारी झाला आहे. माझे लोक त्याचा पाठलाग करीत असता तो आपल्या वाड्यांत शिरला आहे, तेव्हा त्याचा शोध काढून त्याला गिरफदार करण्याकरिता मी येथे आलो आहे.

मृणा० : देवडीवर यामंवंधाने तुम्ही चवकशी केली नाही ?

कोत० : आम्ही वाड्यांत शिरलो तेव्हा देवडीवर कोणीही नव्हते.

मृणा० : जा रे. देवडीवाल्यास हाक मार. [नोकर जाऊन देवडीवाल्यास घेऊन येतो]. काय रे, आता थोड्या वेळाखूर्बी कोणी आपल्या वाड्यांत शिरले काय ?

१ शिपा० : त्याच्या डोक्यावर एक भली मोठी पेटी होती व त्याचे सर्वांग रक्ताने भरले होते.

कोत० : त्याने माझ्या लोकांशी दांडगाई करून दोन इसमांना ठार केले आणि तिघांना जखभी केले.

देव० : नाही माईसाहेब, असा कोणीही इसम आपल्या वाड्यांत शिरला नाही.

२ शिपा० : नाही कसा ? मी स्वतः त्याला आंत शिरांना पाहिले.

३ शिपा० : आणि मी मुढ्या पाहिले.

४ शिपा० : मीही पाहिले.

देव० : पण माझ्या कांही दृष्टीस कोणी पडले नाही.

१ शिपा० : तू खोटे बोलतोस.

मृणा० : त्याला खोटे बोलण्याचे कारण ?

३ शिपा० : मग काय माईसाहेब, आम्ही खोटे बोलतो ?

मृणा० : तुम्ही खोटे बोलता असे नाही. पण तुमचा गैरसमज झालेला दिसतो. मला वाटते अंधारात तुम्हांला तसा भास झाला.

कोत० : नाही माईसाहेब. हे सरकारी लोक आहेत आणि त्यांना असा खोटाच भास कधीच होत नाही.

३ शिपा० : आणि अंधारांत तर मुळीच कधी होत नाही.

कोत० : तेव्हा आपल्या वाड्यांत माझ्या फरारी गुन्हेगाराचा तलास करण्यास मला परवानगी पाहिजे आहे.

मृणा० : तुम्हाला भरवसा येत नसेल तर वाडा शोधून पहाण्यास माझी मुळीच हरकत नाही. बाकी मला वाटते ही तुमची काहीतरी चूक होत आहे.

कोत० : माझा कांही इलाज नाही. कायद्याप्रमाणे मला आपला वाडा आपल्या लोकांकडून तपासविलाच पाहिजे. तेव्हा तुम्ही सारे जाऊन सर्व वाडा तपासून या. भी येथे वसतो तोपर्यंत.

मृणा० : (आपल्या नोकरांस) तुम्ही दोघे यांना सर्व वाडा दाखवून आणा. (नोकर शिपायांस घेऊन जावात). कोतवाल, बसा खालीं आणि ही काय हकीकत आहे ती थोडक्यांत सांगा. वसा.—

कोत० : (बसून) या सत्कारावद्दल भी माईसाहेवांचा फार आभारी आहे. दोन घटकांपूर्वी म्हणजे सूर्यस्तानंतर सुमारे घटका उलटून गेल्यावर कांहीं इसम थोडेसे सामान व एक मोठी पेटी घेऊन हजारी रस्त्याच्या चौकीवरून जात होते. चौकीवरच्या शिपायांनी त्यांची शिरस्त्याप्रमाणे चौकशी केली, परंतु त्यांच्याकडून कांहीं समाधानकारक जबाब मिळाला नाही. तेव्हां त्यांचा माझ्या लोकांना संशय येऊन ते त्यांचे सामान तपासून लागले. ते कांहीं सामान तपासून देर्हीनात. एवढ्यावरून हुज्जत वाढली आणि प्रकरण हातघाईवर आले. चौकीवरल्या शिपायांची व त्यांची लढाई जुंपली. त्या गडवडीत त्या चोरांच्यापैकी एका म्हातान्याने सामानापैकी ती पेटी तेवढी उचलली आणि नगरावाहेर धूम ठोकली. आमचे लोक लागले त्याच्या पाठीमार्गे. त्या म्हातान्याने पाठलाग करणाऱ्या लोकांपैकी दोघांना ठार करून तीन घायाळ केले आणि तो वदमाथ थेरडा पेटीसह पछत सुटला, आणि वाटेवर आपल्या वाड्याचे दार त्याच्या दृष्टीस पडले, तेव्हां तो आपल्या वाड्यांत शिरला.

मृणा० : वाकीच्या भामट्यांचे काय ज्ञाले ?

कोत० : तेहि वटकीचे माझ्या पांचसहा इसमांना ठार करून आणि चार-पांचांना घायाळ करून चारीहि दिशांना पसार झाले. मीं त्यांच्या तपासाकरिता लोक पाठविले आहेत. परंतु रात्रीच्या वेळीं ते हातीं लागतीलसे दिसत नाहीं.

[शिपाई वाडा तपासून परत येतात].

१ शिपा० : सरकार, सारा वाडा तपासला. कांहीं पत्ता लागत नाहीं त्या इसमाचा.

कोत० : काय ? पत्ता लागत नाहीं ?

१ शिपा० : नाहीं सरकार, बिलकुल पत्ता लागत नाहीं.

कोत० : छे: तुम्हीं नीट तपासच केलेला दिसत नाही. नाहीं तर तो हरामजांदी येथे सांपडलाच पाहिजे.

मृणा० : पण तो जर येथे नाहींच तर सांपडणार कसा ?

कोत० : हां माईसाहेब, हीच तर आमची खरी करामत आहे. असेल तेथून गुन्हेगाराला शोधून काढणे यांत काय विशेष पुरुषार्थ आहे ? हें तर कोणीहि करील. पण नसेल त्या ठिकाणी गुन्हेगार पैदा करणे ही खरी अजब कला आहे. छे, हे लोक सारे नालायक आहेत. तेव्हां मला स्वतः जातीनेच तलास केला पाहिजे. (तेथल्या तेथे हिंदून तपास करतो). नाहीं सांपडत वोवा तो कोठे ! मोठा पाजी माणूस दिसतो हा. असेल त्या ठिकाणी सांपडत नाहीं तर नाहीं; पण नसलेल्या ठिकाणीहि सांपडत नाहीं म्हणजे याचा अर्थ काय ? छे; अलीकडे या भामटथांनी अगदी ताळ सोडलेला दिसतो. ते आम्हांसारख्यांची सोयगैरसोय कांही पहात नाहींत. आतां या रात्रीच्या वेळी त्यांच्यामागे आम्हीं कोठे भटकत फिरावे ?

१ शिपा० : पण भटकण्याचे कांहीं कारण नाहीं. खरे पाहिले असतां रात्र ही गुन्हे करण्याकरितां आहे; गुन्हे शोधण्याकरितां नाहींच आहे.

कोत० : हां, हेहि ठीक आहे. माईसाहेब, मी आपणांस तसदी दिली यावद्दल माफी असावी.

मृणा० : त्यांत माफी कसली ? तुमचे कर्तव्य तुम्हीं केलेत.

कोत० : इतकीं समजूदार माणसे सांपडतात कोठे ? वरें आहे. घेतों मी आपली रजा. पण हें पहा, उद्यां सकाळी पुन्हां आपणांला थोडीशी तकलीफ द्यावी लागेल. येतों मी. [शिपायांसह निघून जातो].

मृणा० : (नोकरांस) जा, त्यांच्या मागोमाग जा, आणि ते पुढे काय करतात त्याचा वारकाईने शोध काढून या. (नोकर जातात. कंदन, कुमुद, कमल व दासी येतात). कुमुद, तुम्ही वाड्यांत जा. आणि इकडे वारेच्या वाजूस कोणी येणार नाहीं अशी व्यवस्था करा. (कुमुद व दासी जातात). कंदन आतांची वेळ मोठ्या शिकस्तीने निभावली. पण पुढे आतां तजवीज काय करावयाची ?

कंद० : माईसाहेबांच्या चातुर्याची तारीफ करावी तेवढी थोडीच आहे. माईसाहेबांनी हा आमच्यावर मोठाच उपकार केला.

मृणा० : त्यांत उपकार कसला ?

कंद० : उपकार कसला ? आपला उपकार झाला नसता तर केवढी हानि झाली असती याची कल्पना आपणाला कशी येणार ? या पेटीतील महाराज

विक्रमादित्यांच्या धनाचा संचय किती मोलाचा आहे, हे आपणांस कळल्यावांचून आपल्या उपकारांची किमत करतां येणार नाहीं.

मृणा० : तें असो. पण पुढे आतां काय करावयाचे ? तुम्ही संकोच धरून नका. या माझ्या वालमैत्रीणी आहेत. त्यांच्या समोर वोलण्याला कांही हरकत नाहीं. त्यांच्याकडून कसल्याहि गुप्त गोष्टीचा स्फोट होणार नाहीं.

कंद० : आपण खात्री देत आहां तेव्हां मी कांही हरकत घेत नाहीं. माईसाहेब, हा कोश एकवार आपल्या दृष्टीखालून जावा असें मला वाटते. कदाचित् तो पाहिल्यावर आणखी एखादी चांगलीभी तोड सुचण्याचा संभव आहे.

मृणा० : पाहू या. महाराजांच्या अमोलिक वस्तूचे आम्हांला एकवार दर्शन तरी घडू या.

कंद० : पहा-पहा-हा पहा तो अमोलिक निधि.

[पेटी उघडून त्यांतून वेशुद्ध असलेल्या चंद्रशेखरास काढतो].

तिधी० : (आश्चर्यचकित होऊन) आं-हें काय ?

[स्तव्ध पहात उभ्या राहतात.]

कंद० : माईसाहेब, हे परलोकवासी महाराज विक्रमादित्यांचे चिरंजीव महाराज चंद्रशेखर !

मृणा० : कोण ? चंद्रशेखर !

सरो० : पण यांची ही अवस्था कां ज्ञाली ?

कंद० : धावरून नका. त्यांच्या जिवाला कांहीहि अपाय ज्ञालेला नाहीं. गुंगीचे औपध दिले असल्यामुळे ते सध्यां निश्चेष्ट स्थितीत आहेत.

मृणा० : पण हा प्रसंग यांच्यावर कां म्हणून ?

कंद० : महाराणी मदालसेपासून यांचे रक्षण करावें म्हणून विक्रांत महाराजांनी यांना एका गुप्त स्थळी लपवून ठेवले होतें. शाध काढतां काढतां आज राणीच्या लोकांना त्या गुप्त स्थळाचा-कसा तो न कळे-पण पत्ता लागला, तेव्हां त्यांच्यापासून यांचा बचाव करण्याकरितां देवी देवां-गणेच्या आज्ञेवरून मी यांना पेटीत घालून माझ्या सोबत्यांच्या साहाय्याने दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी घेऊन जात होतों, तों वाटेंत हे विघ्न उपस्थित ज्ञाले. आपण कृपा केली म्हणून संकट टळले. नाहीं तर मोठाच घात ज्ञाला असता.

मृणा० : मीं काय केले ? परमेश्वर पाठीराखा म्हणूनच आपण या संकटांतून पार पडलो. चला त्यांना आपण वाड्यांत नेऊ या.

कंद० : पण या गोष्टीची वध्री—

मृणा० : आपण अगदी निश्चित असा.

[पडदा पडतो].

प्रवेश ३ रा

स्थळ—(चंद्रशेखरास लपवून ठेवलेले गुप्त स्थळ).

[देवांगना स्वतःशीं विचार करीत प्रवेश करते].

देवा० : (स्वगत) मना, शांत रहा. ज्ञालेल्या निश्चयापासून डळमळून नकोस. आज तुझ्या खंबीरपणाची कसोटी आहे. पतीचें निर्मळ यश आणि स्वतःचें आवडते एकुलते एक मूळ या दोहोंतु तुला पहिल्याचाच बचाव केला पाहिजे. दुसऱ्याच्या मोहांत गुतून पहिल्याकडे पाठ फिरविलीस तर ईश्वराच्या घरीं गुन्हेगार ठरून शाश्वत सुखास कायमचें मुकशील ही खात्री ठेव. पण हें पोटचें पोर ना ? याला आपण होऊन शत्रूच्या तरवारीच्या धारेवर कसें टकळून द्यावयाचें ? आजपर्यंत कोणत्या तरी आईने आपल्या पोटच्या गोळचाणीं असें निष्ठुरपणाचें वर्तन केले आहे का ? पण छे:-मला तें केलेंच पाहिजे. यशाची जोपासना करणारांनी सर्वस्वावर पाणी सोडण्यास तयार झालेंच पाहिजे. एकवार निश्चय कायम करून अर्धां मार्ग चालून गेल्यावर अशा क्षुद्र कल्पना वारंवार मार्गात आडव्या कां याव्यात ? पण नाहीं. मी त्यांना दूर सारून पुढे जाईन. मला मार्गे वळविण्याचें अगर मध्येंच अडवून धरण्याचें सामर्थ्य त्यांच्यांत नाहीं हें मी त्यांच्या प्रत्ययास आणून देईन. महाराज विक्रांताची पत्नी पुत्रस्नेहाच्या विकाराला वश होऊन राजघातास तयार झाली असा दुलौंकिक मी कसा सहन करूं ? -नाहीं-तें नाहींच उपयोगी. हे दुबळ्या विचारांनो, चला-माझ्या वाटेंतून दूर व्हा. मला आपल्या दैवी पुरुषार्थाकडे जाऊ व्या. तुमच्या पाशांत सांपडून पतीच्या कीर्तिमंदिराला अग्नि लावण्यास मी साफ तयार नाहीं. “वाटेल तें कर, पण चंद्रशेखरास बचाव” असा त्यांचा निवर्णीचा शब्द अशी त्यांची निकराची आज्ञा मीं कशी मोडावी ? रुद्रमंडळांत आज अठारा दिवस अमानुष यातना भोगीत असतां महाराजांनी आपले शील रक्षण केले, तें-मी त्यांच्याच पत्नीने-त्यांचा पूर्ण विश्वास असलेलीने-या मुलाकडे पाहून कसें बुडवावे ? सत्त्वपालनाकरितां या मुलांचे प्राण आज खर्ची पडलेच पाहिजेत. (वसंत प्रवेश करतो).

देवां० : (वसंतास उघड बाळ) वसंत, तू क्षत्रियाचा बच्चा आहेस नाही ?

वसं० : यांत काय संशय ?

देवां० : तुझ्या वडिलांचा लोकिक केवढा आहे माहीत आहे का तुला ?

वसं० : हो-हो तर. सर्व लोक माझ्या वडिलांचा-विक्रांत महाराजांचा-जयजयकार करितात.

देवां० : कां म्हणून वरे ?

वसं० : कारण बावांचा पराक्रम आहेच तसा.

देवां० : तर मग अशा पराक्रमी, कीर्तिमान् पित्याच्या पुत्राने आपल्या वडिलांच्या नांवाला साजेल्सेच वागले पाहिजे.

वसं० : आणि मी तसा बागारहि आहे. मी बावांच्यासारख्याच मोठमोठ्या लढाया माऱून व सर्व राजांना पादाक्रांत करून चंद्रशेखर महाराजांच्या गादीचे वैभव वाढवीन असे मी चंद्रशेखर महाराजांना वचनसुद्धा देऊन ठेवले आहे.

देवां० : पण एखाचा लढाईत शबूच्या हातून तुला मरण आले तर ?

वसं० : अं मग त्यांत काय आहे ?

पद. [मनसु करक०]

रण-मरण सेविन तरि सफल जनन हे ज्ञाले ॥

सहजगती मज हाती खरे परम-पद आले ॥ ध्रु० ॥

पूर्वज-यश अजरामर करूनी मी या लोकी ॥

धन्य जनक, धन्य जननि, धन्य विमल कुल केले ॥ ४ ॥

आणि त्यांतूनही आपल्या राजाच्या कल्याणाकरिता मेल्यावर तर खात्रीने इहलोकी सत्कीर्ती व परलोकी सद्गती मिळेल.

देवां० : पण काय रे, आपल्या राजाकरिता लढाईत मरण न येतां दुसरेच कोठे आले तर ?

वसं० : मग काय ज्ञाले त्याला ? आपल्या राजाकरितांच मरायचे ना ? मग लढाईत काय किंवा दुसरीकडे काय सारखेच. होहोनीही मतलव एकच साधणार.

देवां० : मग समज की महाराणी मदालसेला आपल्या या गुप्त स्थळाचा पत्ता लागून आज मदालसा राणीचे दूत चंद्रशेखरास पकडावयास येथे आले व त्यांचा जीव वांचविष्ण्याकरिता तुला मरावे लागले, तर तूं मरायला तयार होशील का ?

वसं० : होय; अगदी एका पायावर तयार होईन. तुला पहायची आहे गम्मत? थांब-मी आपली तरवार घेऊन येतों, आणि मग पहा माझा पराक्रम.

[जाऊ लागतो].

देवां० : क्षत्रियाचा छावा शोभतोस खरा. पण थांब मी म्हणते तरवार न गाजविता मरावयचे असले तर?

वसं० : तरवार न गाजवितां म्हणजे कसे?

देवां० : (औपधाची कुपी काढून) हे असे. या कुपीत थोडेसे मादक औपध आहे. ते पिझन विळान्यावर गाढ झोपेत पडून रहावयाचे.

वसं० : पण झोपेत पडून मरावयाचे कसे वुवा?

देवां० : ते राणीचे दूत येथे आले म्हणजे चंद्रशेखर म्हणून मी तुलाच दाखवीन आणि मग ते तुला मारून टाकतील.

वसं० : छे वुवा. असे एखाद्या नामदर्सिारखे अंथरणावर पडून नाही मरणार आपण.

देवां० : तर मग चंद्रशेखर महाराजांचा वचाव कसा होणार?

वसं० : कां बरे?

देवां० : तूं जर माझ्या सांगण्याप्रमाणे वागला नाहीस तर चंद्रशेखर जिवंत आहे असे समजून महाराणी त्याचा सारखा शोध चालवील आणि आज या जागेचा जसा तिला नेमका पत्ता लागला तसाच उच्या त्या दुसऱ्या जागेचाही लागेल, मग पुन्हा संकट ओढवेल. पण माझ्या युक्तीने मदालसा फसली म्हणजे चंद्रशेखराचा शोध काढण्याचे अर्थातच वंद पडेल व त्याचा वचाव करणे अधिक सोपे होईल.

वसं० : (विचार करतो).

देवां० : तूं मरणाला भितोस?

वसं० : छे. मी विक्रांत महाराजांचा वच्चा आहे. मला भिविण्याचे मृत्यून सामर्थ्य नाही.

देवां० : तर मग तुला आमची आईवापांची माया सुटत नाही.

वसं० : मी लहान आहे. तेव्हा तुला असे वाटणे साहजिक आहे. पण मी अस्सल क्षत्रिय आहे, आणि अस्सल क्षत्रियांचे चित आपल्या कर्तव्याच्या वेळी कोणाच्याही मायेत गुरकटून पडत नाही.

देवां० : तर मग तुला विचार कसला पडला आहे?

वसं० : आपण कांही गाढ झोपेत त्या राणीच्या दूतांच्या तरवारीना वेळी पडण्यास साफ तयार नाही-

पद-पानी भायार्मै मनसा

नाहीं लांछन वद स्वकुल-सुयशी हे महा ॥ मग होऊं
कसी कुलांगार शीलते त्यजोनि अहा ॥ स्वकुल-
सुयशी ॥ ध्र० ॥ भुवन-वंद्य जनकाची अपकीर्ती होऊनी
ते ॥ निंदितील जन मला ॥ मूढासमान पतना ॥
आत्मधातकी कुमार्ग सेवूं का हा ? ॥ १ ॥

देवां० : पण तसें करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.

वसं० : कां वरे ? ज्ञापेत जर मी चंद्रशेखर महाराजांसारखा दिसू शकतो, तर
जागेपणींसुळां मला तसे दिसण्याला कोणती हरकत आहे ?

देवां० : म्हणजे ?

वसं० : म्हणजे असे की, ते राणीचे लोक आल्यावर तूं मला चंद्रशेखर म्हणून
खुशाल त्यांच्या स्वाधीन कर. मीहि मीच चंद्रशेखर आहे, अशी
वेमालूम बतावणी करीन. मग कोणती हरकत आहे ?

देवां० : (एकदम त्याचे चुंबन घेऊन) वाळ काय तुझी वुद्धी ही ! देवा-या
माझ्या लाडक्याला-[डोळचांत अथृ येतात].

वसं० : हं-आई, अशी डोळचांत पाणी आणू नकोस. मधांशी तुमच्या ममतेत
गुरफटून पडण्यावद्दल तूच ना मला हिणवीत होतीस ?

देवां० : नाही. वाळ, तुझ्या वियोगावद्दल वाईट वाटून माझ्या डोळचांत पाणी
आले नाही. तुझ्या वुद्धीचे कौतुक वाटून हे आनंदाश्रु माझ्या डोळचांत
उभे राहिले. [त्याला आळिगिते].

[पडव्यांत:-“देवांगनावाई कोठे आहेत ? दार उघडा ”].

देवां० : अग वाई. आलेच वाटते ते मेले यमदूत ! वाळ, आता मरणाला
तयार हो.

वसं० : हा मी तयार आहे. [आत जाऊ लागतो].

देवां० : (त्यास धरून) पण थांब. मला वाटते तूं हे औषध ध्यावेस हेच बरे.

वसं० : नाही. मी ते साफ घेणार नाही.

देवां० : वाळ, तुला सोंगाची बतावणी साधणार नाही.

वसं० : त्यावद्दल तूं वेफिकीर रहा.

देवां० : नाही-नाही. तुला हे घेतलेच पाहिजे.

वसं० : नाही-[पडव्यात पूर्वीकृत गलवला].

देवां० : ते काही नाही. मी तुला ते बछजवरीने पाजणार [त्याला बळेच औषध
पाजू लागते. तो ती कुपी घेऊन फेकून देतो].

[पडद्यांत पूर्वोक्त गलबला].

वसं० : (सोडवून घेऊन) सोड मला. मी तरवार आणतो. तूं मुळी धावरू नकोस. मी वीराचा वच्चा आहे. तेव्हा तुला वीरमाता करून मी मरेन-तसा मरणार नाही. [जाऊ लागतो. पडद्यांत पुनः पूर्वोक्त गलबला].

देवां० : पण थांव. मला तुला भेटूं दे. मला तुझें शेवटचे चुंबन घेऊन घेते !]. एक-[पुनः चुंबन]. आणखी एक-[पुनः दोन तीन वेळ चुंबन घेते].

[पडद्यांत गलबला होतो. वसंत आत निघून जातो. देवांगना वसंताकडे पहात पहात दालनावाहेर पडते. इतक्यांत कोदंड व त्याचे सॅनिक दार पाडून भिती चढून चोहों वाजूनी आंत कल्ला करीत शिरतात व देवांगनेस वेढा देतात].

कोदं० : विक्रांतांच्या पत्नी देवांगनावाई कोठें आहेत ?

देवां० : कां वरे ?

कोदं० : मला त्यांच्याशी काम आहे.

देवां० : तर मग देवांगना म्हणतात ती मीच. पण आपण कोण आहांत आण अशा अपरात्री येथें कां आलांत ? हे शिपायी-ह्या नागव्या तरवारी-हा हल्ला-याचा अर्थ काय ?

कोदं० : मी महाराणी मदालसेचा सेनापती कोदंड आहें, आणि महाराणीच्या हुक्मावरून चंद्रशेखरास येथून नेण्याकरिता येथें आलों आहें.

देवां० : पण चंद्रशेखर या ठिकाणी आहे म्हणून कोणी सांगितले तुम्हाला ?

कोदं० : कोणी का सांगेना ? चंद्रशेखर येथें आहे श्वास. चंद्रशेखराच्या तुम्ही बडील मावशी असून त्याला तुमचा लहानपणापासून अतिशय लळा असल्यामुळे त्याची आई वारल्यापासून विक्रमादित्यांनी त्याला तुमच्या स्वाधीन कलें होते, ही गोष्ट सर्वत्र महशूर नाहीं का ?

देवां० : असें असले तरी या वेळी तो येथेच असला पाहिजे हे कशावरून ?

कोदं० : कशावरूनहि कां असेना. मी म्हणतों तें विलकुल खरें आहे. तेव्हा महाराणीच्या हुक्मास मान देऊन आपण त्यास माझ्या स्वाधीन करा.

देवां० : महाराणीला त्याची एवढी तहान कां लागली आहे ?

कोदं० : त्याचे रक्त कार गोड आहे असें त्यांनी ऐकलें आहे.

देवां० : कोदंड, तुम्ही कोणासमोर आणि कोणासंवधाने वोलत आहां, याचा नीट विचार करा.

कोदं० : याचा विचार आपणच आधी करावयास पाहिजे होता. पण तो वाद नको. चंद्रशेखर कोठे आहे तो दाखवा. त्याच्या रक्ताकरिता, महाराणी अगदी आतुर झाली आहे.

देवां० : तर मग तिला जन्मभर जिभली चाटीतच वसावें लागेल. चंद्रशेखर साफ
तुमच्या॑ स्वाधीन केला जाणार नाही.

कोदं० : हा तुमचा हटू व्यर्थ आहे. आम्ही त्याला तुमच्या जवळून हिसकावून
नेऊ.

देवां० : या जिवांत जीव आहे तो ती गोष्ट विसरा.

कोदं० : त्याचें शिर आम्हांस महाराणीच्या चरणी अर्पण करावयाचें आहे आणि
आम्ही ते करणार यावद्दल खात्री ठेवा.

देवां० : या शिराची आशा सोडून मग त्या शिराची गोष्ट बोला.

कोदं० : वस. फुकट वेळ घालवू नका. दाखवा कोठे आहे तो राजपुत्र. महा-
राणीच्या जिभलीपेक्षा माझ्या समशेरीचीच जिभली त्याचें मिठास रक्त
पिण्याकरिता अधिक उत्सुक झाली आहे. तुम्ही जर निमूटपणे त्याला
आमच्या स्माधीन करणार नाहीं तर आम्हांला लष्करी कायदा
चालवावा लागेल.

देवां० : काय ? लष्करी कायदा ?

कोदं० : होय. लष्करी कायदा.

देवां० : फार उत्तम. चालवा-खुशाल चालवा कोणता तुमचा लष्करी कायदा
आहे तो. असल्या धमकावण्यांना भिणारी ही वायको नाही समजलांत.
[जाऊ लागते].

कोदं० : थांवा. येथून एक पाऊलमुद्दा उचलू नका. तुम्ही माझ्या कैदी आहांत.

देवां० : ही विक्रांताची पत्ती कोणाची कैदी होत नसते.

कोदं० : अरे, धरा-बांधा इला, आणि आत शिरून चंद्रशेखराला हुडकून काढा.

देवां० : (दारांत उभी राहून) मी तुम्हांला आत पाय टाकू देणार नाहीं.

[दार अडविते].

कोदं० : पकडा तिला. दारांतून दूर करा आणि आंत शिरा.

देवां० : तुम्हाला माझ्या मुर्द्याविरुद्ध आंत यावें लागेल. एरव्ही नाहीं.

कोदं० : असे काय ? तर मग आम्ही तुझ्या मुर्द्याविरुद्ध आत जातो.

[तिला ओढतो. दांडगाई होते. वसंत दरवाजांत येतो].

वसं० : खवरदार आत कोणी पाऊल टाकील तर. चला. फिरा मार्गे, (शिपाई
मार्गे फिरतात). (कोदंडास) काय ? तुम्ही हा काय प्रकार मांडला
आहे ?

कोदं० : कां पोरकटराव, फार दरडावूनसें विचारतां ?

वसं० : चुप. महाराज चंद्रशेखरांशी केलेली अशी वेअदवी वरदास्त केली जाणार
नाहीं. चला, सोडा देवांगणावाईना. चंद्रशेखराचा हुक्म मानला जाणार
नाहीं, तर ही तरवार शासन करण्यास मार्गेपुढे पाहणार नाहीं.

कोदं० : अरे, हाच-हाच-चंद्रशेखर. आपला भक्ष्य-

देवा० : (शिपाई वसंतावर तुटून पडत असतां मध्येच जाऊन उभी राहून) पहिल्याने या शरीरावर तरवारी चालवा आणि मग माझ्या या लाडक्या चंद्रशेखरावर-(कोदंड व शिपाई वसंतावर तुटून पडतात. कांही देवांगनेस दूर धरून ठेवतात. वसंत लढतो. कोदंड त्यास ठार करितो, त्याचे शिर कापून घेतो, व देवांगनेस कैद करून घेऊन जातो).

[पडदा पडतो]

अंक पहिला समाप्त



अंक दुसरा

प्रवेश १ ला

स्थळ—मदालसेचा राजवाडा.

(मदालसा, कोदंड, दुर्जय सरदार, नोकर वगैरे).

मदा० : हे सर्व प्राणी त्या सोबा ब्रह्मदेवानें काळकूटाच्या तळच्या गाठाचे वनविलेले दिसतात. त्या चंद्रशेखराचे रक्षण करण्याकरितां या देवांगनेने स्वत च्या मुलाचा बळी कां घावा ?

दुर्ज० : सरकार, हा केवळ माथेफिरूपणा आहे.

कोदं० : पण हा माथेफिरूपणा वायकांमुलांसुद्धा इतका कसा मुरला हें मला समजत नाहीं. त्या मुलाने चंद्रशेखराची बतावणी इतकी वेमालूम केली की, मला त्याच्या कपटाचा तिळमात्रही संशय आला नाही.

मदा० : कारस्थानाच्या अस्तित्वाचा सुद्धां शर्वना संशय येऊ नये तर त्याचे नांव कारस्थान; व ते त्या भासट्यांनी कसे वेमालूम वठविले. कारस्थानांना सहज लोलेने प्रसवणाऱ्या या मदालसेच्या तोंडाला त्यांनी काळिमा फांसली. पण याचा बदला मी ह्या देवांगनेच्या व विकांताच्या रक्ताने फेडून घेईन. अरे, अजून कां आणीत नाहींस तिला माझ्यासमोर ? आजपर्यंत यांचे चंदन उडविणारा कोणी वहादर निघाला नाहीं; पण आता ही जहांवाज मदालसा या सैतानांना गाडून टाकल्यांवाचून राहणार नाहीं. (देवांगनेस आणतात). आणा—आणा—त्या चेटकिणीला अशी नीट माझ्यासमोर आणा. मला एकवार तिला या डोळधांनी चांगली पाढू द्या. या माझ्या डोळधांतून वाहेर पडणाऱ्या संतापाच्या ज्वालांनी मी तिला येथल्या येथे जिवंत जाळून टाकणार आहे. (देवांगनेस शिपायी मदालसेच्यापुढे करतात). कायगे ए सटवे, तू आमच्याशी दगलबाजी केलीस कां नाहीस, वोल.

देवां० : दगलबाजी ?

कोदं० : होय दगलबाजी.

दुर्ज० : कपट-कारस्थान-विश्वासघात !

कोदं० : आम्हांला ठकवून धोक्यांत पाडण्याचा पाजीपणाचा प्रथत्न-

दुर्ज० : महाराणीचा शत्रु बचावण्याचा भयंकर गुह्या-

देवां० : (स्तव्य उभी राहते).

मदा० : अशी मुक्यासारखी काय उभी राहिली आहेस ? सांग-सांग हें रक्तानें
माखलेले शिर कोणाच्या कारटचाचे आहे वोल. नीट पहा.-

देवां० : (शिराकडे पाहून स्वगत) अथूनी, किरा मागें. अंतःकरणा, असें
धडधडूनकोस. जिव्हे, न कचरता उत्तर कर.

मदा० : वोल. देवाला स्मरून सांग हें कोणाचे शिर आहे तें वोल.

देवां० : हें महाराज चंद्रशेखरांचे शिर आहे.

मदा० : (नोकराच्या हातांतील शिर त्वेषाने देवांगनेच्या पायांवर पाडवून)
झूट-झूट-साफ झूट काय बदमाप बायको आहे हो ही. (दुर्जयास) दुर्जय,
हें शिर तुम्ही ओळखतां ?

दुर्ज० : होय ! सरकार.

देवां० : (स्वगत) हरामजादा-

मदा० : हें कोणाचे शिर आहे ?

दुर्ज० : सरकार, विकांताचा मुलगा वसंत याचे आहे.-

देवां० : (स्वगत) याच्या जिव्हेचे झडून तुकडे तुकडे होवोत.

मदा० : चंद्रशेखरांचे नाही ?

दुर्ज० : छत्र. मुळीच नाही.

मदा० : कायगे ए सटवे, हें तुझ्या मुलाचे शिर आहे की नाही, वोल.

देवां० : चंद्रशेखराला मी माझा मुलगाच समजत असें. तेव्हां हें माझ्या मुलाचे
शिर आहे, असें म्हणण्याला काय हरकत आहे ?

मदा० : काय लवाड बायको आहे ही. तो समंध आणि ही डांकीण ! अगे
कवटाळणी, ही ठकवाजीची विद्या तूं कोठें शिकलीस ?

देवां० : ही जर खरोखर ठकवाजी असेल तर या विद्येत तूंच माझी गुरु आहेस.

कोदं० : देवांगनावाई, असें तोंडातोडीं येण्याने तुमची लवाडी छपली जाईल
असें समजून काका. महाराणीसाहेबांना तुमचा सर्व कावा समजला आहे.

दुर्ज० : तेव्हां आतां उगाच खोठें वोलण्याचा हट्ट कां धरतां ? त्याचा काय
उपयोग होणार ? मुकाटचाने आपले कपट कवूल करून मोकळ्या
व्हा कशा.

देवां० : कपट कसले ? आणि कवूल तें काय करावयाचे ? हें शिर महाराज
चंद्रशेखरांचे आहे आणि हें मी तुम्हांला पूर्वीच सांगून टाकले आहे.

कोदं० : पण हें खोटे आहे.-

दुर्जं० : अगदी सपश्चेल खोटे आहे.-

देवां० : तुम्ही वाटल्यास खोटे समजा-वाटल्यास खरे समजा. ही तुमच्या मर्जीची गोष्ट आहे.

मदा० : वसू, हे असले छक्केपंजे मी साफ चालू देणार नाही. (कोदंडास) कोदंड, असेच रुद्रमंडळांत जा आणि त्या हरामखोर विक्रान्ताला तावडतोब येथे घेऊन या. त्याला हें शिर ओलखावयाला लावून मी या रांडिचे चांगले दांत पाडते.

देवां० : माझे दांत पाडण्याएवजी स्वतःचेच दांत पाडून घेऊन नकोस म्हणजे ज्ञाले.

मदा० : जा-कोदंड, एका क्षणाचाहि विलंब लावून नका. चला. (कोदंड जातो).

दुर्जं० : महाराणीसरकारांनी खव्याखोटधाचा निवाढा करण्याची ही खाशी तोड काढली.

देवां० : (स्वगत) अरे देवा-ही मोठीच अडचण उत्पन्न ज्ञाली. आतां काय वरे करावे ? महाराजांनी हें शिर वाळ वसंताचे आहे म्हणून सांगितले म्हणजे फसलाच सारा डाव. [घोटाळचांत पडते].

दुर्जं० : देवांगनावाई, अजून तरी शुद्धीवर या आणि हें शिर चंद्रशेखराचे नव्हे-वसंताचे आहे ही गोष्ट कवूल करा. विक्रांत येथे आल्यावर मग तुमच्या फजितीला पारावार उरणार नाही.

देवां० : अहो, पण थोडा धीर धरा. अशी अगदी हुपटघाई कां ? येऊ चा, विक्रांतमहाराजांना येथे येऊ चा. आणि मग कोणाची फजिती योते ती होऊ चा. आपल्या खरेपणाची धवजा उभारावयाला एवढे उताबीळ कां होतां ? असत्यानें भ्रष्ट ज्ञालेल्या या पातकी कलियुगांत सत्याचा उद्धार करण्याकरितां राजा धमनिंतर आपला-राजा दुर्जयांचाच अवतार ज्ञाला आहे हें मला माहीत आहे.

दुर्जं० : आणि म्हणूनच मी म्हणतों की, उगाच खोटे बोलून तुम्ही पापांत पडू नका.

देवां० : पापपुण्याचे धडे मला शिकविण्याची तसदी घेण्यापेक्षां ते आपण स्वतःलाच शिकविण्याची थोडी मेहरवानी कराल, तर जगावर मोठे उपकार होतील.

दुर्जं० : छे: विक्रांताच्याकडूनच तुमची खोड मोडविली पाहिजे.

देवां० : (स्वगत) आतां महाराजांना मी इषारा तरी कसां देऊं ? पण महाराज अजूनपर्यंत कैदेतून सुटले नसतील ? अहाहा देवा-असें जर होईल तर किती वरे चांगले होईल ! पण ते-पण-(विचार करत).-

मदा० : देवांगने. तू कितीहि लपंडाव खेळलीस तरी चंद्रशेखर जिवंत आहे आणि तू त्याला कोठे तरी लपवून ठेवले आहेस अशी माझी पक्की खात्री होऊन चुकली आहे. तेव्हां सांग-त्याला तू कोठे लपवून ठेवले आहेस, वोल.

देवां० : त्या तेथे—स्वर्गात.—त्या सर्वसमर्थ परमेश्वराच्या कृपाछत्राखाली; त्या परमदयाळू माउलीच्या पंखाखाली. त्या टिकाणी तुझ्यासारख्या राश-सिणीची कूर दृष्टि जाऊन पोहोचणार नाही.—तेथे त्याच्या पवित्र देहाला तुझ्या पातकी हातांचा स्पर्श होऊ शकणार नाहीं.

दुर्ज० : अगे चांडाळणी, खेरे वोल.

देवां० : वोलले ते विलकुल खेरे आहे.

मदा० : नाहीं.—अशाने तुझी मुटका होणार नाहीं. तुला ही माहिती दिलीच पाहिजे.

देवां० : असे काय ? तर मग यापुढे एक अक्षरसुद्धा यासंबंधाने या तोंडावाटे निघणार नाहीं.

दुर्ज० : पण आम्ही ते काढू; सोडणार नाहीं.

देवां० : होय. काढाल. खात्रीने काढाल. आपण आहांतच तसे दिग्विजयी.

मदा० : देवांगने, माझा राग मोठा कठीण आहे.

देवा० : तुझा राग कठीण असला काय अगर सोपा असला काय— मला त्याची पर्वा थोडीच आहे ?

मदा० : तर मग भयंकर हालअपेषटा भोगण्याला तयार हो.

देवां० : फार उत्तम. माझी तयारी आहे. मदालसे, महाराज विक्रांतांची पत्नी म्हणजे तुला कोणी सामान्य स्त्री बाटली काय ? या देवांगनेच्या अंगांत जोंपर्यंत धत्रियकन्येचे रक्त खेळत आहे, तोंपर्यंत कसल्याहि राक्षसी उपायांनी तू केव्हांहि हिच्या सत्त्वाचा भंग करू शकणार नाहींस, ही खात्री ठेव.

मदा० : माझ्या राक्षसी उपायांचा अनुभव आला नाहीं तोंपर्यंतच या तुझ्या सान्या वलग्ना आहेत. माझ्या छळाच्या चरकांत सांपडून रगडली जाऊ लागलीस म्हणजे एका क्षणांत डोळे उघडतील. काय समजली आहेस तू ? (दुर्जास) अजून कोंदंडांनी त्या हरामखोराला येथे आणला नाहीं म्हणजे काय ? (नोकरांस) अरे, कोणी तरी जा आणि त्यांना जलदी करावयाला सांगा. (एक नोकर जातो). थांब-येऊं दे आतो त्या विक्रांताला, त्याच्या मुखावाटे तुझी सारी लबाडी उघडकीला आणवून मग माझ्या रागाचा तडाखा दाखवीन तुला.

देवां० : (स्वगत) छे:-काही सुचत नाहीं.-आतां कसे वाई करूं ?-पण नाहीं.-असा धीर सोडतां नाहीं उपयोगी.-वाटेल तशा युक्तीने महाराजांना आपल्या कारस्थानाचा इषारा दिलाच पाहिजे. (विचार करते).

दुर्ज० : सरकार, विक्रांताला कोंड आतां येथें आणतील. तेव्हां इला येथून थोडा वेळ दुसऱ्या दालनांत नेली पाहिजे. विक्रांताला हें शिर ओळखावयाला लावण्याच्या वेळी ही येथें हजर असतां नाहीं कामाची. कारण ही पाताळयंत्री वायको त्याला आपल्या कारस्थानाचा इषारा देऊन सावध केल्याणिवाय कधींहि रहावयाची नाहीं.

मदा० : वरोवर-वरोवर आहे. अरे, हिला पलीकडच्या दालनांत घेऊन चला थोडा वेळ.

देवां० : (स्वगत) चांडाळाने दावा साधला. छे:-झाले. माझे कारस्थान फुकट गेले.-माझ्या वाळाच्या प्राणहानीचे चीज झाले नाहीं.-

[कावरीबाबरी होते].

दुर्ज० : (एकलेसे करून) कोंड आलेच वाटते. (नोकरांस) अरे चला. जलदी करा. त्या हिला येथून पलीकडच्या दिवाणखान्यांत.-

देवां० : मी येथून हलणार नाहीं.

दुर्ज० : अरे, पाहतां काय ? खेचून न्या तिला.-मारा धक्क-घाला लाधा.

[तिला धक्के देतो.]

देवा० : माझ्या अंगाला कोणी हात लावील तर त्याच्या नरडीचा मी घोट घेईन-

मदा० : चला न्या तिला येथून. तो पहा कोंडाच्या पावलांचा दरवारी दालनांत आवाज ऐकू येऊ लागला. ओडा-न्या तिला टकलत-फरफटत चला.

[दांडगाई].

देवां० : (मोठ्याने ओरडून) विक्रांतमहाराज-

दुर्ज० : अरे अरे-दावा, तोंड दावा तिचे-तोंडात बोळे घाला. तिला इकडे पाहूंसुद्धा देऊ नका-चला-न्या. चला-न्या-[तिला नेऊ लागतात].

मदा० : कोंड-कोंड-(नोकरांस) चला-न्या तिला येथून.

दुर्ज० : न्या-न्या-न्या- [नोकर तिला नेतात].

मदा० : कोंड,-आणा-आणा-त्या बदमाष कुच्याला एकदम आणा पुढे.

दुर्ज० : आणा-आणा-(पडव्यांत. देवांगना-“विक्रांत”) असे, तिला बोलू देऊ नका-बोलू देऊ नका.

कोंड० : (धावत प्रवेश करून) महाराणी सरकार, दगा झाला-

मदा० : काय ?-काय झाले ? [देवांगना पडचातून दांडगाई करीत पळत येते तो शिपाई येऊन तिला पकडतात].

देवां० : विक्रांत महाराज-विक्रांत महाराज-

कोदं० : विक्रांत कैदेतुन निसटला-

मदा० : काय ? विक्रांत पछाला ?

देवां० : काय-काय-काय ऐकते मी हे !

कोदं० : होय महाराणीसरकार, विक्रांत आपल्या कैदेतुन थोडधा वेळापूर्वी पसार झाला-

देवां० : (आनंदून) अहाहा-देवा-देवा तुझे केवढे उपकार हे माझ्यावर !

मदा० : अरे-मला कोणी तरी धरा-माझे मस्तक भड्कू लागले-कोदंड, काय केलेत हे ? विक्रांत मुटून गेला ! त्या पहारेकच्यांची डोकी उडवा-मोठा घात झाला ! चंद्रशेखराचा काटा उपटून काढून विक्रांताला आपला गुलाम करावा व त्याच्या तरवारीच्या सहाय्याने आपले सिहासन मजबूत करावे हा माझा विचार सपणेल दांसळला. चंद्रशेखर मुटला-विक्रांत निसटला. आता माझे जीवित सुरक्षित कसंचे रहाते ? पण थांवा, मी या सर्वांचा सूड या कैदाशिणीवर उगवीन.

देवां० : आता खुशाल तू माझ्यावर आपला सूड उगीव. मी त्याची पर्वी करीत नाही.

मदा० : जा. इला स्वर्मडळात नेऊन ठेवा. आजवर कोणी पाहिल्या नसतील व एकल्याही नसतील असल्या भयंकर यमयातना इला मी आता भोगवीन. मग पहाते माझ्या हातांतून निसटलेला विक्रांत पुन्हा दाती तृण धरून मला शरण कसा येत नाहीं व तू लपवून ठेवलेल्या चंद्रशेखराला माझ्या स्वाधीन कसा करीत नाही तो ?

देवां० : आपल्या स्त्रीच्या हालअपेण्टा पाहून राजनिष्ठेच्या ब्रतापासून ढळण्याहून तेकै महाराज विक्रांताचे मन दुवळे नाही, समजलीस ?

मदा० : ठीक आहे. पाहून वेर्ईन. चला न्या इला येथून. आणि कोदंड, विक्रांताच्या शोधाला चारी दिशांना माणसे पाठवा, व तुम्ही स्वतः त्याचा चोहोंकडे वारकाईने शोध करा. या वावतीत हाताबालच्या लोकांवर तिळमात्र भरंवसा ठेवू नका. चला, तावडतोव लागा उघोगाला. (कोदंड जातो). या सैतानाला जमीनदोस्त करून टाकल्यावांचून माझा जीव शांत होणार नाही.

देवां० : ज्या वीरांच्या पराक्रमापुढे या ब्रह्मावर्तील विष्वात रणधुरंधरांनी धाकाने आपल्या नांग्या टाकल्या व ज्याच्या अलीकिक वुद्धिचातुर्याच्या तेजाने दिपून जाऊन जगांतील मी मी म्हणविणाऱ्या मुत्सद्यांनी आपली तोंड कोनाकोप्यांत दडविली-त्याचे प्राण घेण्याची तुझी राक्षसी महृत्वाकांक्षा सफल होण्याची आशा कणाला धरत्येस !

मदा० : पहाशील-पहाशील-आणेची आठ दिवसांच्या आत तुळ्या डोळचांदेखवत
तुळ्या नवव्याच्या अंगाची कातडी सोलून काढली जाणार नाहीत, आणि
तो चंद्रशेखर जिवंत जाळला जाणार नाही, तर मला मदालसा म्हणू
नकोस. चला न्या इला येथून, आणि हे हिच्या भिकारडचा पोराचे शिर
उकिरडचावर कावळचांच्या पुढे फेकून चा.

देवां० : मदालसे, साम्राज्यमुगट धारण करण्यास जन्माला आलेल्या या महाराज
चंद्रशेखरांच्या शिराची अशी विटंवना करण्याचा हुक्म करतांना
आपल्या स्वतःच्या शिराचा तु काही विचार केला आहेस का ?

मदा० : दुबळचा प्राप्यांनी वाटल्यास हा विचार करावा. माझ्यासारखी बलांच
साम्राज्याची स्वामिनी असली भिकारडी शिरे आपल्या लाठेच्या ठोक-
रांनी अशी वेगुमानपणे उडवून देते. [शिर लाठने उडविते].

देवां० : चांडाळणी, ईश्वर तुळ्या या मदोन्मत्त शिराची तुळ्या शत्रूकडून अशीच
दुर्दशा करवील.

मदा० : चला न्या इला येथून. [देवांगनेला नेतात].

दुर्ज० : महाराणीसरकार, मला भीति वाटते की, विकांत मोकळा असतांना
देवांगनेची हरप्रयत्नाने मुक्तता केल्यावांचून राहणार नाही.

मदा० : त्याची काय मगदूर लागली आहे हिला माझ्या हातांतून सोडविण्याची ?
या वाघिणीच्या दांतातील हा मांसाचा तुकडा विकांत काढू पाहील तर
त्याला आपले प्राणच गमवावे लागतील. [जातात].

प्रवेश दुसरा

स्थळः—चंद्रशेखराला लपवून ठेवलेल्या गुप्त ठिकाणाचे आवार.
(वेपांतर केलेला विकांत प्रवेश करतो).

विकां० : (स्वगत) जिकडे तिकडे अशी सामसूम कां ? माझ्या लोकांपैकी कोणीच
कसे येथे दिसत नाही ; मी येणार असे कळले असूनही माझी देवांगना
मला अजून सामोरी कां येत नाही ? माझा चंद्रशेखर आणि वसंत
आज इतक्यांत कसे झोपी गेले ! —पण माझ्या निरोपाप्रमाणे चंद्रशेखराचा
वचाव करण्याकरिता देवांगना माझ्या लोकांना घेऊन येथून दुसऱ्या
ठिकाणी तर गेली नसेल ? का महाराणीच्या लोकांनी सर्वांना कैद करून
नेले म्हणावे ? छे—या ठिकाणी पसरलेली स्मशानासारखी शांतता
मला कशीशीच वाटते. कांही तरी अमंगल वार्ता माझ्या कानावर येणार
असें मला वाटू लागले आहे (एकलेसें करून) पण हा कोणाचा शब्द एकू

येत आहे ? कोणी तरी आंतल्या वाजूस वोलत आहे. हां-त्या पहा दोन व्यक्तिं या मध्यल्या अंगणांत दिवटचांच्या प्रकाशांत काहीं तरी शोधीत आहेत-पण मी हें काय पाहतों ?-हीं येथे प्रतें कोणाचीं पडलीं आहेत ? आणि हें लोक येथे काय करीत आहेत ? यांच्या पीपाचावरून हे मदालसेचे लोक दिसतात—“कोण आहे” म्हणून पुकाऱ्य का ?-पण नको—ते काय वोलतात तें प्रथम ऐकूं [मदालसेच्या शिपायांपैकी दोन शिपायी हातांत मशाली घेऊन प्रतें हुडकीत येतात].

१ शिपां० : ही काहीं भुटाटकी तर नव्हे ? नाहीतर आतां एक घटका झाली नसेल तोंन तें घड एकाएकीं येथून नाहीसें कसें व्हावें ?

२ शिपां० : चमत्कार आहे. याच ठिकाणीं आपण त्याला मारिलें नव्हे का ? मला वाटतें देवांगनेच्या साथीदारांपैकीं कोणी तरी तें येथून लांबविले असेल.

१ शिपां० : पण आतां कोदंडमहाराज खपा होतील त्याचें काय ?

२ शिपां० : मोठें संकट आणें तुवा.

विक्रां० : (एकीकडे) हे कोदंडाचे लोक दिसतात. पण हे कोणाच्या धडासंवंधानें दोलत आहेत !

१ शिपां० : त्या मुलाचा पराक्रम पाहून मी तर अगदीं थवक झालों वोवा. त्याची ती लढ्याची कुशलता पाहून मला बीर अभिमन्यूची आठवण झाली. त्याच्या तरवारीची सफाईदार केंक अजून माझ्या डोळचांसमोर सारखी खेळते आहे.

२ शिपां० : मला तर तो प्रत्यक्ष कर्देनकाळच वाटला. एवढासा वच्चा पण आज त्यानें मर्दमकीची कमाल केली.

विक्रां० : (एकीकडे) हे कोणाच्या मुलासंवंधानें एवढी तारीफ करीत आहेत ? असल्या धिपाड गडचांनाही काळासारखा वाटणारा हा पराक्रमी मुलगा कोण ?

१ शिपां० : त्या मुलाच्या तेजानें दिपून जाऊन आपला तर वोवा पाहिल्यानें त्याच्यावर हातच उचलेना.

२ शिपां० : माझे सुद्धां त्याला पाहतांकणीच एकदम सारें अवसान गळून गेलें, आणि बाकीचे शिपायी तर पुनर्लघासारखे थणमात्र त्याच्याकडे आश्चर्यनि टकमक पहात स्तव्यच उभे राहिले.

विक्रां० : (एकीकडे) हे अजून त्या बालकाचे नांव कां घेत नाहीत ? माझे मन कसें उतावीळ झाले आहे त्याचे नांव ऐकण्याला !

१ शिपां० : तथापि त्याच्या छातींत पहिल्यानें मींच आपली तरवार खुपसली, आणि त्याचा प्राण घेतला.

विक्रां० : (दचकून) आ-त्या मुलोच्या छातींत याने तरवार खुपसली आणि त्याचा प्राण घेतला ?

२ शिपां० : आणि त्याचें शिर कापून कोऱ्डाच्या स्वाधीन मीं केले.

विक्रां० : (स्वगत) तर मग हे कोणीतरी मारेकरी चांडाळ दिसतात. पण त्यांच्या कूर तरवारीना वळी पडलेला हा मुलगा कोण ?

१ शिपां० : ज्ञाले. महाराज विक्रमादित्यांच्या कुलाचा आज शेवट झाला.

विक्रां० : (स्वगत) काय ? विक्रमादित्यांच्या कुलाचा आज शेवट झाला ?— म्हणजे—म्हणजे माझा वाळ चंद्रशेखर का या चांडाळांच्या तरवारीना मारला गेला ?

२ शिपां० : होय. महाराज चंद्रशेखर मारला गेल्यामुळे मूर्यवंश समूळ नाहींसा झाला.

विक्रां० : हाय ! हाय ! या विक्रांताच्या यशाची आणि जीविताची आता समाप्ति झाली !

शिपां० : या आपल्या पराक्रमावद्दल आपण महाराष्ट्री सरकारांच्या जवळून आज चांगलेंच बक्षीस उपटले पाहिजे.

विक्रां० : (एकदम पुढे सरसावून) पण थांवा हरामधोरांनो, तुमच्या या पराक्रमावद्दल माझ्याकडून पहिल्यानें हें वक्षीस घ्या पाहू. (दोघांनाहिं वार करून पाडतो. ते “दगा दुसमान, दगा दुसमान” म्हणून ओरडू लागतात). निमकहराम चोरांनो, भोगा-आपल्या पापाचे प्रायशित्त भोगा. (पुन्हां वार करतो). महाराज चंद्रशेखरावर हत्यार चाल-विणाऱ्या निर्देश कसायांनो, मरा-मरा-तरफडत मरा आणि सरळ नरकाचा मार्ग धरा, (ते मरतात). (स्वगत) चंद्रशेखर मारला गेला ! पण तो या चांडाळांच्या हातांत कसा सांपडला ? देवांगनेने त्याच्या रक्षणाची तजवीज कशी केली नाहीं ? देवांगने-देवांगने-काय केलेस हें ? आपल्या मुलाच्या लोभाला वळी पडून राजवाताला तूं कशी तयार झालीस ? तुझे मातेचे हृदय खरें; परंतु मातृस्नेहाचे मार्दव दाखविण्याचा हा प्रसंग नव्हे, हें तुला कसें कळले नाहीं ? (मृणालिनी घरांतुन लपत छपत वाहेर येते). वसंता, तूं तरी केवढा दुर्भगी ! अरे ! या ठिकाणी चंद्रशेखराचे रक्षण करीत असतां शवृच्या हातून मारला जातास तर आपले कुल जगांत धन्य झाले नसते का ?

मृणा० : (स्वगत) गेले वाटतें ते लोक येथून निघून त्यांचे बोलणे वंद पडले.— त्यांचीं पाउलेहि कोठे ऐकू येत नाहींत. आणि त्यांच्या दिवटचांचा प्रकाशहि कोठे दिसत नाही.

विक्रां० : (स्वगत) गेला-गेला. या विक्रान्ताचा सर्व लौकिक धुळीस मिळालो.-
याला आतां जगांत तोंड दाखविण्याला जागा उरली नाही. माझे मित्र
माझा आतां धिक्कार करतील.-सर्व प्रजाजन मला विश्वासघातकी
म्हणतील.

मृणा० : (विक्रांतास पाढून व दचकून) अगदाई-कोणी तरी पलीकडे उभे आहे
वाटते. होय.-आपण किऱून आंत परत गेले पाहिजे.- (आंत जाऊ
लागते).

विक्रां० : (चाहूल ऐकून) कोण-कोण चालले आहे ते ? बोल-बोल-कोण आहे
ते ? थांव. उभा रहा. एक पाऊल उवलशील तर या विक्रांताची
तरवार तुझ्या छातीन शिरलीच म्हणून समज.-

मृणा० : (वढून) कोण ?-महाराज ?-

विक्रां० : होय. मी विक्रांतच आहें. पण तूं कोण आहेस बोल. थांव.-एक पाऊल
उचलून नकोस. बोल-लौकार बोल-

मृणा० : मी देवांगना-

विक्रां० : कोण ? देवांगना-देवांगना-

मृणा० : मी देवांगना-

विक्रां० : देवांगना-देवांगना-माझी देवांगना ? पण थांव. तूं आतां माझी कसली?
(मृणालिनीस धरून) चांडाळणी, बोल. तूं जिवंत असतां माझा
चंद्रशेखर मदालसेच्या लोकांच्या शस्त्रांनी कसा मारला गेला, बोल.
या विक्रांतांने तुझ्यावर पूर्ण विश्वास टाकला त्याचे तूं त्याला हें
प्रायश्चित्त घडविलेस का ? बोल, बोल-नाहीं तर या क्षणी या
तरवारीने मी तुला येथेल्या वेथे स्वर्गाचा मार्ग दाखवितो.-बोल.-

मृणा० : पण महाराज गेले चंद्रशेखर मारले गेले हें आपणाला कोणी सांगितले ?

विक्रां० : ही अमंगल वार्ता मी आतांच कोंदांडाच्या लोकांच्या तोडून ऐकिली.-

मृणा० : पण महाराज, ही वार्ता अजिवात खोटी आहे. चंद्रशेखर महाराज
जिवंत आहेत.

विक्रां० : काय-काय-काय म्हणतेस तूं हे देवांगने ? चंद्रशेखर जिवंत आहे ? तूं
त्याचे प्राण वांचविले आहेस-तो अद्यापि पृथ्वीच्या पाठीवर सुरक्षित
नांदतो आहे ?

मृणा० : होय महाराज. चंद्रशेखर पृथ्वीच्या पाठीवर सुरक्षित नांदत आहेत.
त्यांच्या जिवाला कांहींसुद्धां अपाय झालेला नाहीं.

विक्रां० : अहाहा-ही शुभवार्ता ऐकून माझ्या मनाला केवढा आनंद झाला आहे
म्हणून सांगू ! पण देवांगने, मदालसेच्या लोकांच्या तरवारीना बळी

पडला म्हणून मी ऐकले तो कोण ? ज्याच्या अतुल पराक्रमाचें वर्णन थोडध्या वेळापूर्वी मदालसेचे लोक करीत होते, त्या बालकाचे नांव काय ?

मृणां० : महाराज तो-तो-तो-

विक्रां० : वोल-वोल. मला त्या बालबीराचे नांव ऐकूं दे. त्याच्या पराक्रमाचे वर्णन ऐकून मला त्याच्यासंबंधाने अत्यंत आदरवुद्धि उत्पन्न झाली आहे. वोल-वोल.-

मृणां० : महाराज, तो वसंत होता.-

विक्रां० : काय ? वसंत ? माझा बाळ वसंत-माझा लाडका-माझा प्राण वसंत ?

मृणां० : होय. आपला विक्रमशाली बाळ वीर वसंत-

विक्रां० : हां विक्रमशाली बाळ वीर वसंत.-वरोवर. ज्याच्या मर्दुमकीची शत्रुंनीहि तारीफ केली तो विक्रमशाली वीर नव्हे तर काय ? वाहवा-वाळा वसंता, शावास-शावास. आपल्या मातेच्या उदरी जन्म घेऊन तूं तिला धन्य केलेंस.-आपल्या पित्याची निर्मल कीर्ति अजरामर करून ठेवलीस. धन्य-धन्य-धन्य आहेस तूं देवांगने. तर मग बाळ वसंताचा-आपल्या स्वतःच्या एकुलत्या एक जिवलग बालकाचा-बळी देऊन तूं चंद्रशेखराचा बचाव केलास एकूण. देवि, क्षणमात्र तुझ्या शीलावद्दल मीं संशय घेतला याची मला क्षमा कर. ये-ये-मला तुला एकवार कडकडून भेटूं दे. मला तुझ्या या थोर कृत्यावद्दल तुझा मौरव करूं दे. आपल्या पतीच्या अबूचे रक्षण करण्याकरितां तूं जो हा उज्जवल आत्मयज्ञ केलास त्यावद्दल दोन शब्दांनी तरी मला तुला धन्यवाद देऊं दे. कां-तूं अशी दूर कां होतेस ? ये-ये-पुत्राच्या मरणानें कष्टी झालेल्या तुझ्या कोमल अंतःकरणाचें मला थोडेसे सांत्वन करूं दे. ये-ये-(मृणालिनीस धरावयास जातो).

मृणां० : (दूर सरून) महाराज, मी देवी देवांगना नाही.-

विक्रां० : (दच्कून) काय, तूं देवांगना नाहींस ?

मृणां० : नाहीं महाराज. मी देवांगना नाहीं.-

विक्रां० : मग तूं कोण आहेस ? आणि माझी देवांगना कोठे आहे ?

मृणां० : वसंताला माझून सेनापति कोंदडांनी देवांगनावाईना कैद करून नेले.

विक्रां० : देवांगनेला कोंदडानें कैद करून नेले ? तर मग मी आतांच्या आतां वायूच्या वेगाने धांवत जाऊन त्या नरराक्षसाच्या हातून एका क्षणांत तिला सोडवून आणतों. हा विक्रांत जगाच्या पाठीवर जिवंत असतां

देवांगनेला कैद करून नेण्याला कोण समर्थ तें हें पाहूं दे मला. पण वाई-थांव,-तूं कोण आहेस तें कळूं दे आधीं मला.-

मृणां० : मी मृणालिनी आहें.-

विक्रां० : मृणालिनी ? मृणालिनी कोण ?

मृणां० : श्रीकांतांची कन्या.-

विक्रां० : श्रीकांतांची कन्या ? जिच्या सद्गुणांचा इंका सर्व ब्रह्मावर्तत गाजत आहे;—“बालपोगिनी” या नांवाने संवोधून जिच्या लोकोत्तर वैराग्यावें सर्व लोक मोठ्या कौतुकानें वर्णन करीत असतात;—जिच्या थोर औदार्यावर लुध्ध होऊन आबालवृद्ध सदैव मोठ्या प्रेमाने जिची यशो-गीतें गात असतात;—ती श्रीकांतांची एकुलती एक सद्गुणशालिनी कन्या मृणालिनी तूं ? अहाहा !—या संकटसमयीं तुझ्यासारख्या देवतेचे दर्शन घडलें हें केवडे तरी भाग्य माझे ! “आपली कीर्ति साफ वुडाली” या आमक कल्पनेने माझे हृदय विकल झाले असतां त्यावर आनंददायी वातेचे सिचन करून तूं मला सुखी केलेस यावद्या मी तुझे किती आभार मानूं ! मृणालिनी, मी तुला नम्रतापूर्वक अभिवादन करतों. (नमस्कार करूं लागतो).

मृणां० : हें काय महाराज ! (दूर सरते).

विक्रां० : नाहीं—नाहीं. मृणालिनी, तुझ्यासारख्या दैवी विभूतीपुढे आम्ही आपलीं मस्तके नग्र केलीच पाहिजेत. (नमस्कार करतो). तुझे अशा अपरात्रीं या भयंकर ठिकाणीं दर्शन झाले हा मी मोठा शुभशकुनच समजतों. आतां मला माझ्या देवांगनेच्या मुक्ततेला लागले पाहिजे. पण मृणालिनी, चंद्रशेखर जिवंत आहे असे तूं मृणालीस तं अगदीं खरें ना ?

मृणां० : होय महाराज. अगदी खरें.

तिक्रां० : तर मग मला एकवार त्याला डोळ्यांनीं पाहूं दे. चल—मला तो जेथें असेल तेथे घेऊन चल. त्याचें दर्शन घेऊन सूर्योदयाच्या आंत मला देवांगनेला सोडवून आणले पाहिजे.

मृणां० : देवीची मुक्तता करून नंतर आपण चंद्रशेखर महाराजांच्या दर्शनाला जाऊ.

विक्रां० : नाहीं—नाहीं. मला त्याला पहिल्याने डोळे भरून पाहूं दे.—देवांगनेला सोडविष्णाकरितां माझे मन रुद्रमंडळ राजवाड्याकडे धांव घेत असतांहि चंद्रशेखराला सुरक्षित असलेला पाहिल्यावांचून माझे शरीर येथून हालत नाहीं. मृणालिनी—चल, मला चंद्रशेखराकडे घेऊन चल.

मृणां : पण महाराज, चंद्रशेखर महाराज सध्यां येथून फार अंतरावर गेले आहेत.

विक्रां : वाटेल तेवढचा दूर अंतरावर त्याला जाऊ दे. पण मला त्याला एकवार भेटलेच पाहिजे. त्याला या डोळयांनी पाहिल्यावांचून माझ्या मनाची तळमळ शांत होणार नाही. चल—मला त्याच्याकडे घेऊन चल.

मृणां : तर मग मला आपल्या प्रवासाच्या तयारीला तावडतोव लागले पाहिजे.

विक्रां : प्रवासाची तयारी ?

मृणां : होय. चंद्रशेखर महाराजांच्या भेटीकरितां आपणाला माझ्यावरोवर कूर्मदुर्गाकडे यावें लागेल.

विक्रां : कूर्मदुर्गाकडे यावें लागेल ? म्हणजे चंद्रशेखर कूर्मदुर्गाकडे गेला की काय ?

मृणां : होय. चंद्रशेखर महाराज सध्यां कूर्मदुर्गाची राणी सरोजिनी इचे पाहुणे आहेत.

विक्रां : कूर्मदुर्गाची राणी सरोजिनी इचा पाहुणा चंद्रशेखर ? तिच्या हवाली त्याला कोणी केले ?

मृणां : मी केले.

विक्रां : अरेरे—मोठी चूक झाली. सर्वस्वीं घात झाला. मृणालिनी, चंद्रशेखर मदालसेच्या हातांत सांपडला. माझ्या सर्व मनोरथांचा भंग झाला.

मृणां : म्हणजे ? महाराज, आपण काय म्हणतां हे ?

विक्रां : मृणालिनी, काय सांगू तुला ! सरोजिनीच्या किल्लावर चंद्रशेखराचे जाणे म्हणजे मदालसा राक्षसिणीच्या गुहेत शिरण्यादत्तकेंच घातक आहे. मृणालिनी, कूर्मदुर्गाचा अधिपति राजा दुर्जय फितुर होऊन मदालसेच्या पक्षाला जाऊन मिळाला आहे.

मृणां : काय ! राजे दुर्जय मदालसेला फितुर झाले ?

विक्रां : होय, आणि त्यानेच विश्वासचात करून मदालसेला या गुप्त ठिकाणाचा पत्ता दिला आणि आजचा हा बिकट प्रसंग आम्हांवर आणला.

मृणां : हाय हाय ! तर मग देवा, माझ्याकडून केवढा घात झाला हा !

विक्रां : ईश्वराच्या मनांतून माझे हेतु सफल करावेत आणि सूर्यवंशाचे सिंहासन आणखी कांही दिवस पृथ्वीच्या पाठीवर नांदावें असें नसेलच तर मी तरी काय करणार !

मृणां : महाराज, सरोजिनी विश्वासघात करील असें मला वाटत नाही.

विक्रां : मृणालिनी, पतिप्रेमापुढे आणि पत्नीधर्मपुढे तिला राजनिष्ठेची काय किंमत वाटणार !

मृणा० : महाराज, मी तिळा लहानपणापासून ओळखतें. ती माझी बालमैत्रीणच आहे. पण मला नाहीं वाटत कीं, ती पतिस्नेहाला वळी पडून राजद्रोहाचे भयंकर पातक शिरावर घेण्याला तयार होईल म्हणून.

विक्रां० : मृणालिनी, तुझा स्वभाव फार उदार आहे. त्यामुळे तुला असें वाटणे अगहीं स्वभाविक आहे. पण आतां वाद घालीत वसण्यांत अर्थ काय ? अवकाश फार थोडा आहे. मला तावडतोव जाऊन चंद्रशेखराला सरोजिनीपासून हस्तगत करून घेतलें पाहिजे.

मृणा० : महाराज, सरोजिनीकडून चंद्रशेखर महाराजांच्या जिवाला कांहीं अपाय पोंचणार नाहीं. आपण अगदीं निश्चित असावें. आपण अगोदर देवांगनावाईची सुटका करून घेऊया. ती दुष्ट मदालसा तिची काय दुर्देशा करील आणि काय नाहीं, कांहीं सांगवत नाहीं.

विक्रां० : प्राणापेक्षांहि प्रिय असलेल्या एका मुलाच्या हानीपेक्षां अधिक दुर्देशा ती कोणती ! तिलाहि जिनें शांतपणे तोंड दिलें, ती मदालसेच्या छलाने जेरीला येईल असें मला वाटत नाहीं. माझ्या देवांगनेच्या वुद्धीचा व धैर्याचा मला पूर्ण भरंवसा आहे. मी तिच्या मदतीस धांवून जाईपर्यंत स्वतःचा वचाव करण्याला ती पूर्ण समर्थ आहे. आणि इतक्याउपरहि दुर्देवाने तिजवर कांहीं विपरीत प्रसंग ओढवलाच तर मी त्यालाहि सादर होईन. परंतु आधीं मला सरोजिनीपासून चंद्रशेखराला आपल्या स्वाधीन करून घेतला पाहिजे.

मृणा० : महाराजांची आज्ञा होईल तर सरोजिनीपासून मी जाऊन चंद्रशेखराला आणते.

विक्रां० : नको—नको. मीच तिच्याकडून त्याला आणतों.

मृणा० : सेवः—(आंतून) माईसाहेब—

विक्रां० : कोण हांक मारीत आहे आंतून ?—

मृणा० : माझा सेवक आहे. देवांगनावाईवर दुर्धर प्रसंग ओढवणार आहे, असें मला आपला सेवक कंदन याच्याकडून कळल्यानंतर लागलीच मी माझ्या दोन विश्वासू सेवकांना घेऊन येथे त्यांच्या मदतीस आले. परंतु दुर्देवाने आम्ही येण्यापूर्वीच हा सर्व भयंकर प्रकार आटोपून गेला होता. आम्ही वाळ वसंताचे धड घेऊन परत जाणार, तोंच राणीचे लोक तें धड नेण्यास येथे दाखल झाले. आणि त्यामुळे आम्हांला आतंपर्यंत आंत दडून रहावें लागले.

विक्रां० : तर मग वाळ वसंताचे धड आंत सुरक्षित आहे. मला तें एकवार डोले भरून पाहूं दे. माझ्या लाडक्याने गाजविलेल्या पराक्रमावद्दल मला त्याला माझ्या कौतुकाशूनीं न्हाऊं दे.

मृणां० : हें पहा—आणलेच माझ्या सेवकांनी तें येथें. (सेवक धड आणतात).

विक्रां० : (धडास उद्देशून) बाळा, तुझ्या उज्जवल चारित्र्यावद्ल या तुझ्या पित्याला तुझे फार कौतुक वाटत आहे, आणि शत्रूंशी शौयानीं लढत असतांना तुला मरण प्राप्त झाले यावद्ल त्याला परम हर्ष होत आहे. तुला नुसत्या शब्दांठून अधिक गौरव करण्याला मजजवळ सध्यां कांहीं नाहीं इतकेंच काय पण तुझे यथाशास्त्र अंत्यसंस्कार करण्यालाहि मला या वेळी अवसर नाहीं. बाळा, यावद्ल मला क्षमा कर. तथापि धारातीर्थीं पतन पावलेल्या वीरांना आजवर सेनापति या नात्यानें मी जो मान देत आले आहे, तो मी सांप्रत तुलाहि मोठ्या प्रेमानें देतो, त्याचा स्वीकार कर. (तरवार काढून वंदन करून त्याच्या पायांचे चुवन घेतो, व आपल्या अंगावरील वस्त्र त्यावर टाकतो). येतों बाळ मी आतां. परमेश्वर तुला सद्गति देवो ! (मृणालिनीस) मृणालिनी, येतों मी. या धडाची योग्य व्यवस्था. तूं लावशील अशी मला आशा आहे.

मृणां० : महाराजांनी अगदीं निश्चित असावे.

विक्रां० : मी तुझा अव्यंत आभारी आहे. तुझ्यानें झाल्यास देवांगनेला वारेल त्या युक्तीने मदालसेच्या कैदेतून लवकर सोडीव. माझ्यामार्गे तिची सर्व काळजी मीं तुझ्यावर सोंपविली आहे. [जातो].

मृणां० : (स्वगत) अहाहा ! काय हा यांच्या अंतःकरणाचा थोरपणा ! पुत्राची हानि झालेली आणि स्वी क्रूर शत्रूच्या हातांत सांपडलेली. अशा स्थितींत कोणाच्याहि चित्तास शोकमोहांनीं भेदून टाकले असतें व त्याची दृष्टि अंगीकृत कार्यापासून दूर केली असती. परंतु या महात्म्याची निष्ठा कर्तव्यावरून अशाहि स्थितींत चळत नाहीं. तेव्हां याच्या नीतिधैर्याची केवढी महती गावी ! मला तर याच्या अंगच्या या लोकोत्तर गुणांनीं कसें अगदीं गुंगवून टाकले आहे-

पद-बारी उमर लरकैय्या०

लावि चटक गुणगाना । यशपाना ॥ द्यु० ॥

रसविभवा नव । अनुदिनिं दावी ॥

करि ही लोलुप रसना ॥ १ ॥ यशपाना०-

दिव्य गुणामृत । सेवुनि प्रीति ।

होई योवन-लीना ॥ २ ॥ यशपाना०-

वसंताच्या धडापाशी जाऊन

काय दैवयोग विलक्षण पहा. आईबाप जिवंत असतांहि या बालकाचे अंत्यसंस्कार करण्याचें कार्य माझ्याकडे-एका तिहाईत कुमारिकेकडे आले ! पण मी हें आपले परमभाग्य समजते. एवढचा बालवयांत राजकार्य साधण्याकरितां शबूशीं जीवने लढत असतां धारातीर्थी पतन पावलेण्या या बालकाची थोरवी किंतु म्हणून वर्णन करावी ! माझे पूर्वसंचित फळाला आले हेच खरे. नाहीं-तर या पुण्यात्म्याची सेवा मला कशी घडती ! (वसंतास उद्देशून) बाळा वसंता, तुझे मी किंतु कौतुक करू ! तुझ्या आत्मयज्ञाकडे पाहिले कीं, माझेहृदय भरून येते-माझा कंठ सद्गदित होती-माझ्या तोंडांतून शब्द फुटत नाहीं. बाळा, इश्वर तुला परलोक मुखावह करो ! माझे हे अथु मातृस्नेहानेच भरलेले आहेत असे समज- [त्याच्या पाशांशी पडते].

सेव० : माईसाहेब-चलावयाचें परत. या बालकाचे अंत्यविधि आटोपून देवांगना-बाईच्या मुक्ततेच्या उद्योगाला आपणाला लागले पाहिजे.

मृणा० : होय-चला. आतां वेळ फुकट घालवून उपयोग नाहीं-(स्वगत) अलोट संपत्ति व अनंत मुखविलास-मी एका क्षणांत लाशाडून आपल्या कर्तव्याकडे निघाले आहे. एवढी उज्ज्वल विरक्तिमाझ्या अंतकरणांत कोणी उत्पन्न केली ? हा एवढा प्रपंचाचा अवाढव्य पसारा कस्पटाप्रमाणे लेखण्यास लावणारा समर्थ गुरु कोण ? अश्वा दुसरा कोण असणार ? ज्याच्या सद्गुणैश्वर्यच्चि पोवाडे गाण्यात मीं आज सतत दोन वर्षे घालविलीं त्याच महात्म्याचें सामर्थ्य हें ! महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे घरादारांवर तुलशीवत्र ठेवून व तळहातावर शिर धेऊन मीं देवांगना-बाईच्या मुक्ततेकरितां जात आहें. आपण कोठेहि असलां, तरी माझा हा प्रणिपात आपल्या चरणीं सादर असो. (जमिनीवर शिर टेंकून वंदन करते). महाराज, आपला आशीर्वाद मला माझ्या कार्यात यशोदायी होवो. परंतु दुर्दृष्टाने कांद्हीं विपरीत घडून आले तर मजवर कृपादृष्टि असूं द्या. मी स्वर्गांत गेले तरी आपल्या चरणावरून माझी दृष्टिं ढळणार नाही. कारण तें मला आतां शक्यच नाही-

पद-राग-भीमपलास; ताल-झपताल.

प्रेमगानीं सतत रमलि ही बालिका ॥

प्रेम-भवन-चरण दूर करवेल का ? ॥ प्रु ॥

जीवास आधार । रवि-पद महोदर ॥ .

नलिनी प्रणयाकुला । विरहिं विसरेल का ? ॥ १ ॥

[जाते].

प्रवेश ३ रा

(स्थळः—मदालसेचा राजवाडा मदालसा, दुर्जय वरैरे).

मदा० : काय म्हणतां ? आज चार दिवस इतका छळ करूनहि देवांगना अद्यापि वठणीवर येत नाहीं ?

दुर्ज० : नाहीं सरकार. ती बायको फारच कडवी दिसते. “चंद्रशेखर मारला गेला” हा तिचा जबाब अजूनहि कायमच आहे.

मदा० : दगलबाज बदमाष बायको. मला फसवूं पहाते—माझ्या डोळधांत धूळ टाकूं पहाते. पण म्हणावें हीं मदालसा अशा हुलकावण्यांना दाद देणार नाहीं, खूप लक्षांत ठेव. मी छळून छळून तिचां प्राण घेईन; पण चंद्र-शेखराचा खरा पत्ता तिच्या तोंडून वदवित्यांवाचून सोडणार नाहीं. माझ्याशीं हटू ! या कृतांतस्वभावी मदालसेशी हटू ! चरकांत घालून हड्डीन् हड्डी पिसून टाकीन ठाऊक नाहीं. आणा—तिला एकदम येथे घेऊन या. (दुर्जव व सेवक जातात). (स्वगत) तिचें म्हणणे खरें मानावें का दुर्जयाच्या वोलण्यावर विश्वास ठेवावा ? माझ्या मनाची फार चमत्कारिक स्थिति ज्ञाली आहे. तिचा जबाब खरा मानावा, तर दुर्जय माझ्याशीं दगलबाजी करण्यास धजावेल असे वाटत नाहीं—दुर्जयाच्या सांगण्यांत कपट नसेल म्हणावें, तर ही बायको इतक्या भयंकर हाल-अपेष्टा सहत करूनहि आपला खोटें वोलण्याचा हटू सोडण्यास तयार होत नाहीं, याचा अचंवा वाटतो. अथवा अचंवा तरी कसला ? माझें मन असें संशयांत पाडून आपले कारस्थान यशस्वी करण्यास तिला असें वागल्याशिवाय सोयच उरली नाहीं. छे—दुर्जयच खरा; चंद्रशेखर खात्रीनें जिवंतच आहे. तिनें कांहीं सांगितलें तरी ती निवळ लवाडी आहे, यांत मुळीच संशय नाहीं. (सेवक व दुर्जय देवांगनेस आणतात). देवांगने, तू अजून तरी चंद्रशेखराचा ठिकाणा सांगतेस का नाहीं, वोल.

देवां० : चंद्रशेखराचा ठिकाणा—तो वरतीं—स्वगांत-

मदा० : देवांगने, हें प्रकरण तूं फार हातघाईवर आणून सोडलें आहेस बरें, याचा परिणाम नीट होणार नाहीं.

देवां० : परिणाम नीट होणार नाहीं तो काय ? चालू आहे त्याच्या दुष्पट—चौपट दसपट—तूं माझा छळ करशील एवढेच ना ? अं—मग त्यांत काय विशेष आहे ! तुझ्या सैतानी छलाला मी आतां तोंड दिलेच आहे. मग मला तुझी भीति काय वाटणार ?

मदा० : मी हाल हाल करून शेवटीं तुझे प्राण घेईन लक्षांत ठेव.

देवां० : अगे, मरणाला तर माझी एका पायावर तयारी आहे. आणि मला वाटते मरणाला प्रत्येकानेच तयार असलें पाहिजे. तू आपणाला महाराणी म्हणवितेस म्हणून तुला देवाकडून अमरपट्टा थोडाच मिळाला आहे? आज मी मेले तर उचां तुलाहि तोच मार्ग सुधारावा लागणार आहे.

मदा० : माझा देव इतका दीर्घ आहे कीं, मी तुझ्या प्रेतावर सुद्धां भयंकर रीतीने सूड उगवीन. त्याला मी सद्गति मिळू देणार नाही. तें मी उकिरडचावर कोल्हाकुच्यांकडून फाडफाडून खाववीन.

देवां० : खुशाल खावीव. गतप्राण झाल्यावर हीं हाडे कुच्यांनी चघळलीं काय अगर माणसांनी चघळलीं काय सारखींच. उलट मेत्यावर सुद्धां या देहाला परोपकार घडला हें पाहून स्वगति मला आनंदच होईल.

मदा० : पहा-पहा. देवांगने, मला अधिकाधिक चिडवू नकोस. माझ्यापुढे तुझा टिकाव लागणार नाहीं. मी मोठी हट्टुखोर बायको आहें.

देवां० : तर मग पांडुंच हा तुझा हट्टुखोरपणा कोठपर्यंत टिकतो तो. आतां ही आपली दोघींची शर्यत लागली आहे. तुला तुझ्या हट्टुखोरपणाची जेवढी घर्मेंड आहे तेवढीच मलाहि आहे. तेव्हां एक तर मी तरी तुझ्यापुढे वांकले पाहिजे नाहीं तर तूं तरी माझ्यापुढे हात टेकले पाहिजेस. तुझ्या दुराग्रही स्वभावाची आजपर्यंत मी नुस्ती कीति ऐकत होतें. आणि केव्हा तरी एकवार तुझ्याशीं सामन्यास उभे राहण्याचा प्रसंग यावा अशी माझी फार इच्छा होतो. सुदैवाने तो प्रसंग आतां आला आहे. तेव्हां अखेरपर्यंत जाऊन पांडुंच या कोण कोणापेक्षा सरस ठरते ती; आतां एवढेंच आहे कीं तूं आणि मी सारख्या परिस्थितींत नाहीं. तूं आपल्या सर्व राशसी कौजकांटचासह सामन्यास उभी ठाकली आहेस, आणि मी एकटी व असहाय्य आहे; परंतु मला त्याची पर्वा नाहीं. मी कशाहि हीन स्थितींत अभले तरी तुझ्याशीं टक्कर देणारच. तेव्हां कर-काय तुझ्या क्रूरपणाची तुला शिकस्त करून पहायची असेल, ती करून पहा. ही देवांगना सध्या उभी आहे, या जागेवरून एक पाऊल मागें हटणार नाहीं.

मदा० : थांब, सटवे. लोखंडाच्या तापलेल्या सळयांनी तुझ्या या मदांध झालेल्या डोळयांच्या मी आतां खांचा करविते.

देवां० : वा: हें तर फार चांगले. कारण असे केलेस म्हणजे तुमच्यासारख्या अखिल मानव जातीला कलंक कांसणाऱ्या अधमाधमांची तोडे पहाणे तरी अनायासे टळेल.

मदा० : छे—इतक्यां थरला गोष्ट येऊ देणै म्हणजे पागलपणाचा कळस झाला हो.
देवा० : वाई खरी राजनिष्ठा म्हणजे सतीचे वाण आहे. असल्या दुर्धर प्रसंगाच्या
चितेत जळून खाक झाल्यावांचून त्याची पूर्तता होणार नाही.

मदा० : फार उत्तम-फार उत्तम. तुझ्या खन्या राजनिष्ठेच्या व्रताची सांगता
करण्याची संधि आतां मी देतेंच तुला. बंडखोर-वदमाष वायको—राज-
निष्ठेचे ढोंग माजविते; दुनियेची गुरु पहाते. दुर्जय, चला-न्या या
सटवीला येथून आणि इच्या या फाजील स्वाभिमानानें आणि खुळूचा
राजभक्तीने धुंद झालेल्या डोळ्यांच्या एकदम खांचा कळून टाका—

दुर्ज० : जशी महाराणी सरकारांची आज्ञा. [देवांगनेस घेऊन जातो].

मदा० : (स्वगत) अभिमानाचा कोण ताठा—आत्मविश्वासाची केवडी धुंदी—
नीतिधैर्याचे केवडे स्तोम! माझ्याशी शर्यत जिकण्याची आकांक्षा
धरते! मला जेरीस आणु पहाते! देवांगने—तूं कितीही थोर असलीस
तुझ्या अंगीं सत्त्वगुण कितीहि उत्कषपसि जाऊन पोहोंचला असला—तरी
मदालसा या आपल्या शर्यतींत हार खाणार नाही—माघार घेणार नाही.
तुझ्या सद्गुणांचे मला मीठे कौतुक वाट आहे, आणि तुझ्यासारख्या
स्त्रीजीं शुजण्याचा प्रसंग आल्यावदलचला परमहर्ष होत आहे. पण तूं
माझी दुस्मान आहेस आणि आपल्या सद्गुणांच्या जोरावर माझी
पिछेहाट करूं पहात आहेस. पण लक्षांत ठेव, यांत तुला यश येणार
नाही. वाटेल तें भर्यंकर पाप करण्याचा प्रसंग आला तरी मी तें करीन.
पण तुला शेवटपर्यंत अशी सारखी रगडीत नेईत. तुझ्या सद्गुणांनी
निस्तेज होऊन एक तर या मदालसेच्या पायांशी लोळत पडले पाहिजे,
नाही तर तुला तर धुळीला मिळून नामशेष ज्ञाले पाहिजे—याशिवाय
आतां तिसरा मार्ग नाही.

[जाते].

प्रवेश ४ था

स्थळः—महाराणी मदालसेच्या वागेंतील एक भाग.

[आंघळ्या देवांगनेला शिपायांच्या पहाऱ्यांत उभी केली असून जवळ
दुर्जय उभा आहे].

दुर्ज० : देवांगने, आतां तुझी घटका भरत आली आहे. तेव्हां अजून तरी नीट
विचार कर आणि आपला हट्ट सोड.

देवा० : छे—नांव कशाला घेतोस त्या गोष्टीचे! पांच पन्नास वर्षे जरी अशा
कष्टमय अवस्थेत लोटावयाची असतीं तरीमुद्धां ही देवांगना त्या

मदालसेला हार गेली नसती. मग आतां तर काय, माझे आयुध सारे घटका अर्ध घटका उरलेले ! तेव्हां आतां इतक्या थोडधा अवकाशावर गोष्ट येऊन ठेपली असतां मी तिच्यापुढे नमेन ! छत्र कालचर्यी होणार नाही हे.

दुर्ज० : देवांगनावाई, तुमच्यासारख्या उमद्या स्त्रीचा असा शोचनीय अंत व्हावा हें मनाला कसेसेच वाटते.

देवां० : तुझ्यासारखी रत्ने मानवकोटीत चमकू लागल्यावर असेच प्रकार घडावयाचे त्याला काय उपाय ! पण मला त्याबहूल यत्किंचित्तहि वियाद वाटत नाही. आत्म्याच्या अनंत काल चालूं राहणाऱ्या या जीवनप्रवासांत हा मानवी जन्म म्हणजे अखेर अखेरचा एक छोटासा मुवकाम आहे. त्या क्षणिक मुवकामांतील शेवटचा एखादा पळ अर्धपळ थोडधाशा आपत्तींत गेला म्हणून पुढला सर्व प्रवास दुःखमयच होईल अशी खोटी कल्पना मीं कां करावी ? सर्व दुःखांचा परिहार करणारा मृत्यु माझ्या जवळ जवळ येत आहे आणि अर्धांघटकेच्या अंत मी तुमच्या हातांतून निस्टून तुमची मानवी सत्ता चालूं शकणार नाहीं अशा दिव्य प्रदेशांत प्रवेश करीन. मग तुमची पर्वा मीं कां वाळऱ्यां ? तेव्हा जा. उगाच माझी कींव करण्याचा आव घालूं नकोस. तुझ्या सहानुभूतीची, मीं तिळमात्र अपेक्षा करीत नाहीं.

दुर्ज० : ठीक आहे. (सेवकांस) अरे, पिजन्याचीं दारें खुलीं करण्यास रखवाल-दारांना सांगा.

सेव० : सरकारांनी येथून चलावें, म्हणजे पिजन्याचीं दारें आम्ही खुलीं करवितों.

देवां० : करा. श्वापदांचे पिजरे खुले करा. आणि त्यांना माझ्या अंगावर सोडून द्या. देवांगनेसारख्या स्त्रीच्या रक्तमांसावर यथेच्छ ताव मारण्याचा सुप्रसंग भाग्यानें त्या बिचांयांच्या वांटचास आला याबहूल मी त्यांवें मोठचा गौरवानें अभिनंदन करीन. त्या पहा-आकाशमार्गात देवस्त्रिया माझ्या आगमनाची मोठचा उत्सुकतेने वाट पहात आहेत, तेव्हां मला तिकडे लवकर जाऊ द्या.

दुर्ज० : तुला कोणाला कांहीं शेवटला निरोप कळवायचा आहे ?

देवां० : माझा निरोप तूं कळविणार ? जा-तुझ्या मार्फत पाठविण्याला मजजवळ निरोपच नाहीं. पण थांब-त्या तुझ्या मदालसेला मात्र माझे एवढे दोन शब्द कळीब. त्या अभिमानाच्या पुतळीला सांग कीं, ज्या स्त्रीशी तूं एवढी स्पष्टी मांडलीस व जिला शरण आणण्याकरितां तूं आपल्या आसुरी सामर्थ्याची शिकस्त केलीस-ती स्त्री-ती हीं देवांगना-

महाराज विक्रांतांची पत्नी—शेवटी अखेरपर्यंत तुला अंजिकयच राहिली.
आणि अगदी मरणकालीसुद्धां—तूं कूर श्वापदांच्या तोडी आपल्या एकेका
अवयवांचा घास देत असतां तुला तुच्छ लेखून ती विजयानंदानें हांसत
होती.

[मदालसा येते].

मदा० : काय ! देवांगने, मरतांना या मदालसेला तुच्छ लेखून विजयानंदानें
हांसत राहणार तूं ?

देवां० : होय, आपणा उभयतांत ऊपलेल्या हट्टाच्या लढाईत अखेरीस माझीच
सरशी झाली या विजयानंदांत निमग्न होऊन मी हांसत प्राण सोडार.

मदा० : पण हा हर्ष मी तुला मरतांना उपभोगूं देणार नाही. तुला अपमानाच्या
यातना भोगीत दुःखांनें तडफडतच मेळें पाहिजे. माझ्या कटूचा दुस्मान-
नीला मरताना सुखाचा उपभोग ! आणि तोहिं मी धडधडीत तिच्या
समोर जिवंत असतांना ! छत्र प्राण गेला तरी नाही होणार हें !

देवां० : अपमान—या देवांगनेचा अपमान ! कोणाची छाती आहे माझा अपमान
करण्यांची !

दुर्ज० : कोणाची छाती आहे ? माझी—या दुर्जयाची छाती आहे. पहा—देवांगने,
हा पहा—दुर्जय हें तुझे उदाम मस्तक आपल्या लाथेखालीं तुडवून टाकतो.
महाराणी मदालसेच्या दुस्मानांच्या शिरावर शेवटी असेच लत्ताप्रहार
बसावयाचे. (तिच्या मस्तकावर लाथ मारतो). जा. आतां खुशाल
विजयानंदानें फुलून जाऊन हांसत प्राण सोड जा. (मदालसेस). चला
सरकार—आपण पलीकडे उभे राहून इच्या यातना पाहू.

[मदालसा व दुर्जय दूर जातात].

देवां० : (विवृळ होऊन स्वगत) लाथ ! मस्तकांत लाथ ! या देवांगनेच्या
मस्तकांत त्या चांडाळाची लाथ ! ! हाय ! हाय ! मला विजयानंदानें
हांसत मरुं न देण्याची आपली दुष्ट बासना अखेरीस त्या चांडाळांनी
तृप्त करून घेतली ! मी माझा हा अपमान आतां कोणाला सांगूं ! याचा
सूड वेण्याविषयी आतां कोणाची करूणा भाकूं ! या मानवी पिशाच्चांनी
गजवजलेल्या स्मशानभूमीत माझा आर्त स्वर ऐकून कोण मजजवळ
घांवून येईल ! देवा—सर्व जन्म अब्रूत घालवून ऐन मृत्युकाळीं हा
अपमानाचा डाग माझ्या कपाळी लागण्यासारखे माझ्याकडून काय पातक
घडले !

दुर्ज० : (पुढे येऊन) काय पातक घडले ? महाराणी मदालसेशी स्पर्धी हें पातक
घडले ! तुझ्या हातून घडले आणि त्याचे हें प्रायश्चित्त आहे समजलीस !

देवां० : दुर्जया, नीचा-हिच्या कृपेने मदांध होऊन तूं या देवांगनेचा असा अमानुष छळ केलास-त्या-त्या-त्याच अवदसेच्या लाथेखाली तुझे मस्तक पण जा-जा. तुझ्यासारख्या क्षुद्र कीटकाला शाप देऊन मी आपली पवित्र वाणी मरणकाली विटाळून घेऊं इच्छित नाहीं. दुर्जनांचा शास्ता परमेश्वर तुझे यथान्याय पारिपत्य करील.

मदा० : (पुढे येऊन) संताप-तडफड-डोके कोडून घे. माझे काम झाले. तुझा अपमान तुझे दुःख-तुझ्या यातना मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्या. तुला विवहळ-तांना पाहून मला अत्यानंद झाला-माझ्या डोळ्यांची तृप्ति झाली. जा. आतां विजयानंदांत निमग्र होऊन खुशाल श्वापदांच्या भक्ष्यस्थानी पड आणि आपल्या अप्रतिष्ठित जीविताची समाप्ति करून घे. (दुर्जयास) दुर्जय चला वाड्यांत परत. (सेवकांस) सेवकांनो, श्वापदे मोकळीं सोड: एला रखवालदारांना हुकूम द्या- [मदालसा व दुर्जय जातात].

देवां० : (मोठ्याने) हे ब्रह्मावर्तील प्रजाजनांनो, ऐका. ही माझी-या देवांगनेची-महाराज विक्रांतांच्या पत्नीची शेवटली वाणी ऐका-वांधवहो, माझ्या हालअपेण्टांची आणि अपमानांची कहाणी ऐकूं आल्यावर तुम्ही स्वस्थ वसूं नका. ही माझी-या देवांगनेची मानवंडना नव्हे तर तुम्हां सर्वांची मानवंडना आहे. ब्रह्मावर्तील प्रतापशाली वीरांच्या शौर्याचा हा अपमान आहे; -मुत्सद्यांच्या अकलेचा हा उपमर्द आहे; -तेजोराशी साधूंच्या तपश्चर्येची ही घडघडीत अवहेलना आहे-तेव्हां उठा-जागे न्हा आणि एकच कल्लोळ माजवून रक्तपाताला सोकावलेल्या या मदालसेला उल्थून पाडा; -राजधाताला तयार झालेल्या या दुर्जयाला तुडवून काढा. सर्व जगांत संचार करणा-या वायुदेवा, आपल्या लहरींच्या द्वारे माझे हे शेवटचे शब्द कृपा करून ब्रह्मावर्तील प्रजाजनांना तूं कळीव आणि हे सर्वव्यापी गंभीर आकाशमंडला, माझ्या या संदेशाचा प्रचंड प्रतिष्ठवनि उठवून ब्रह्मावर्तील सर्व स्थावरजंगम सृष्टीला खडवडून जागें कर (पड्यांत श्वापदांची गर्जना). या-या श्वापदांनो, या. तुमच्या स्वागताकरितां ही देवांगना येथे तुमची वाट पहात उभी आहे. या, आणि दुर्जयाच्या लाथेने भ्रष्ट झालेला हा देह आपल्या माझा तीक्ष्ण नखांदातांनी फाळून त्याच्या चिंधड्या उडवून टाका. (श्वापदे ओरडत येऊं लागतात). विक्रांतमहाराज, येतें मी. आपल्या चरणीं हा माझा शेवटचा प्रणिपात सादर होवो. बाळा चंद्रशेखरा, माझा आशीर्वाद तुझ्या मस्तकी आहे. शेवटीं तुझाच विजय होईल. (श्वापदे ओरडत तिच्यावर चोहों बाजूंनी तुटून पडतात, आणि तिला बन्याच जखमा करतात. देवांगना

स्वस्थपणे त्यांच्या भक्ष्यस्थानीं पडते. परंतु इतक्यांत मृणालिनी आपल्या लोकांसह येऊन शवापदांना माळन देवांगनेला त्यांच्यापासून सोडविते. रखवालदार आरडाओरड करू लागतात. परंतु मृणालिनीचे लोक त्या सर्वांना ठार करतात).

मृणां० : (मरणोन्मुख होऊन पडलेल्या देवांगनेजवळ जाऊन तिळा उचलते). देवांगनावाई—देवांगनावाई—

देवां० : कोण—कोण—कोणीं धरले आहे मला ?—इतक्या प्रेमळ शब्दांनी कोण मला हांका मारीत आहे ?

मृणां० : देवांगनावाई, मी श्रीकांतांची कन्या मृणालिनी आहें.

देवां० : श्रीकांतांची कन्या मृणालिनी ! वालयोगिनी मृणालिनी ! पण वाई, तुं येथे कां आलीस ?

मृणां० : आपणाला सोडविष्ण्याला आले.

देवां० : मला सोडविष्ण्याला ? पण मला तूं येथून कशी सोडविणार ! ही वाघिणीची गुहा आहे. आणि यदाकदाचित् सोडविलेंस तरी त्याचा उपयोग काय होणार ? मी आतां घटका अर्ध घटकेची सोबतीण आहे. तेव्हां आतां सोडवून नेण्याच्या खटाटोपांत पडण्यापेक्षां तुझ्या मांडीवर डोके ठेवून मला येथेच मरून दे. दे—वाई, मला तुझी मांडी दे.—

[मृणालिनी मांडी देते. सर्व लोक त्यांच्याभोवतीं उभे राहतात].

मृणां० : देवि, आम्हांला तुम्ही शेवटीं सोडून जाणारच का !

देवां० : बाळ, त्याला काय उपाय ? माझ्या शरिरांत आतां कांहीं त्राण उरलेला नाही. मदालसेने केलेल्या छळाने माझा देह अगोदरच गतप्राण ज्ञाल्यासारखा ज्ञालेला होता आणि आतां या पशुंच्या हत्यांत तर त्याची पूर्ण मृतवत् अवस्था ज्ञाली आहे. माझ्या मनाने आपले खंबीरपण सोडले नाहीं. परंतु या दुबळ्या अस्थिपंजराला तो छळ सहन ज्ञाला नाहीं. त्यावढलहि मला खेद वाटत नाहीं—परंतु मृणालिनी—माझा शेवटीं अपमान ज्ञाला. त्याने मात्र मला या जगांत जिवंत राहणे अशक्य केले.—

मृणां० : आपला अपमान ज्ञाला ?

लोक० : देवी देवांगनेचा अपमान ज्ञाला ! या ब्रह्मावर्ताच्या अधिष्ठात्री देवतेचा अपमान ज्ञाला ! आणि तो कोणीं केला ?

देवां० : राजा दुर्ज्याने केला.—मरणाच्या द्वारांत आणून सोडत्यावर त्या अधम चांडाळाने माझ्या मस्तकांत लाथ मारली.

लोक० : हाय हाय ! !

देवां० : मृमालिनी आणि प्रिय वंधुनो, महाराज विक्रांत-महाराज चंद्रशेखरे-
 आणि सर्व ब्रह्मावर्तील प्रजाजनांना-माझ्या हालअपेक्षांचें आणि
 मुख्यतः माझ्या विडंबनाचे वर्तमान कळवा. ब्रह्मावर्तील प्रत्येक
 स्त्रीच्या अंतकरणाला माझा हा वृत्तान्त ऐकून पीळ पडू द्या.-प्रत्येक
 पुरुष दुःखाने वेशाम होऊन जाऊ द्या.-सर्व ब्रह्मावर्तीचा कोधसागर
 खळवळून तुफान करून सोडा. सर्व मर्दब्रह्मांच्या तरवारी या
 चांडाळांचें पारिषद्य करण्यास म्यानांतून उसळून बाहेर पडू द्या.-सर्व
 निर्जीव पदार्थानामुद्दां सजीवपण येऊन त्यांच्यावर भयंकर सूड
 उगवण्याकरितां कोधावेशाने आकाशपाताळ एक करून सोडू द्या.
 माझ्या या रक्ताने माखलेट्या वस्त्राचा मी हा पदर तुम्हांला फाईून
 देते,-त्या पदराचे चंद्रशेखरांचे निशाण बनवा. तें रणांगणावर सदा-
 सर्वकाळ विजयी होईल. त्या निशाणाच्या छायेखाली लडणाऱ्या प्रत्येक
 शिपायाची समशेर अतुल पराक्रम गाजवील. मेल्यावर मी माझ्या
 सूक्ष्मदेहांत तुमच्या सर्व हालचालीवर लक्ष ठेवीन. राजनिष्ठेने प्रेरित
 होऊन तुम्ही सर्वांनी हे कार्य यशस्वी केल्याचांचून मी स्वर्गाची पायरी
 चढणार नाही. चंद्रशेखराकरितां-सूर्यकुलाकरिता-ब्रह्मावर्ताकरितां-
 जो जो पुण्य व जी जी स्त्री आपल्या सर्वस्वावर पाणी सोडण्यास
 तयार होईल त्या प्रत्येकाचा मी अमूरतरूपाने माझ्या पोटच्या मुलाप्रमाणे
 सांभाळ करीन-व हरएक संकटांतून बचाव करीन.-मृमालिनी, विक्रांत-
 महाराजांना माझा शेवटचा प्रणिपात सांग. चंद्रशेखराला माझा
 आशीर्वाद कळीव. त्याच्या मस्तकावर ब्रह्मावर्ताचा साम्राज्यमुकुट
 ठेवला जाईपर्यंत ही देवांगना त्याच्या रक्षणकर्त्या देवतेप्रमाणे त्याच्यावर
 सर्वकाळ आपले प्रेमदृश धरील. मृमालिनी, तुझ्या या पवित्र चरणावर
 हात ठेवून ही मी शेवटची राजभक्तीची प्रतिज्ञा उच्चारीत आहें. सर्व
 विश्वांतील देवता याला साक्ष आहेत. परमेश्वर ती सफल करण्यास
 समर्थ आहे. ये-आतां अगदी माझ्या जवळ ये. माझी वेळ आतां भरली.
 त्या पहा देवांगना आकाशमार्गात माझ्या स्वागताकरितां उत्सुकतेने
 वाट पहात उभ्या आहेत. ये-मला तुला शेवटचे आलिगन देऊ दे.
 जिवंतपणी आपण एकमेकींना कधी पाहिलेहि नसेल पण आतां सख्ख्या
 बहिणीप्रमाणे एकमेकींना भेटूं, ये. तुझ्या गाढ आलिगनांत माझे प्राणी-
 तकमण होत आहे-मला परम हर्ष होत आहे. मी धन्य ज्ञाले. वंधुनो,
 द्या मला निरोप. विक्रांतमहाराज-विक्रांतमहाराज- (प्राणोत्क्रमण होते).
 सर्व तिला नमस्कार करतात).

[पडवा पडतो].

अंक दुसरा समाप्त.

अंक तिसरा

प्रवेश १ ला

स्थळ : कूर्मदुर्गातील सरोजिनीचा राजवाडा.

[विक्रांत, सरोजिनी, सरदार, प्रजाजन वर्गेरे].

विक्रांत : सरोजिनी, तू या भल्याच खटाटोपांत पडू नकोस, चंद्रशेखराला माझ्या स्वाधीन करा.

सरोजिनी : महाराज, क्षमा करा. मी एकवार चंद्रशेखर महाराजांना आपल्या घरांत आश्रय दिला आहे. आतां त्यांना तेथून कसे घालवून लावून ? हें क्षात्रधर्माला उचित आहे का ?

विक्रांत : सरोजिनी, पतिप्रेमाशीं विरोध करून क्षात्रधर्माचें पालन करणे तुला शक्य होणार नाहीं.

सरोजिनी : माझे प्रतिप्रेम मला विश्वासघाताच्या पातकाला प्रवृत्त करील का ?

विक्रांत : ते प्रेम तुला वाटेल ते पातक आचरण्याला वलात्काराने भाग पाडील.

सरोजिनी : तर मग पतिद्रोहाला टाळण्याकरितां मी राजद्रोहाचें पातक पत्करावें असे आपले म्हणणे ?

विक्रांत : राजद्रोहाला तयार होण्याला मी तुला कसा सांगेन ? परंतु दुर्जयाच्या-आपल्या पतीच्या-आजेला सादर होऊन तुला शेवटी राजघाताला तयार ब्हावें लागेल. तेहां तो प्रसंग तुझ्यावर येऊन माझ्या राजकायर्ला हानी पोहोचून नये म्हणून मी तुला चंद्रशेखरास माझ्या स्वाधीन करण्यास सांगत आहे.

सरोजिनी : मी दुर्जयांना दोन गोष्टी सांगून ताळघावर आणीन.

विक्रांत : ही आशा व्यर्थ आहे. दुर्जयाचे फितुरी मन ताळघावर येण्याच्या स्थितीत आतां उरलेले नाही. मला वाटले होते की, आतांपर्यंत येथें येऊन तो चंद्रशेखराला तुझ्याजवळून घेऊनसुद्धां गेला असेल. परंतु ईश्वराची मोठी खैरच म्हणायची कीं अजून त्याला या ठिकाणची वातमी लागलीं नाही. मी मदालसेच्या कैदेतून सुटल्यावर मला पुनः पकडण्याच्या कामांत त्यानें कोदंडाला अतिशय मदत केली. आमच्या सर्व चांगल्या चांगल्या स्नेहांची कोदंडाला माहिती देऊन त्यांची

ठिकाणे त्याने महाराणीच्या सैन्याकडून वेढून टाकविली. चोहांकडे पसरलेले कोंदंडाचे लोक चुकवितां चुकवितां कूर्मदुर्गाचा हा तीन दिवसांचा मार्ग चालून येण्याला मला आज आठ दिवस लागले. तेव्हां इतका बदलून गेलेला मनुष्य पुनः शुद्धीवर येईल असें मला वाटत नाही.

सरो० : तर मग मला आपल्या कुलाची सत्त्वपालनासंबंधाने असलेली कीर्ति बुडविण्याला तयार झालेच पाहिजे ?

विक्रां० : नाहीं. माझ्या सांगण्याप्रमाणे चालल्यास तुझ्या कुलाची कीर्ति बचावण्याचाच अधिक संभव आहे.

सरो० : ठीक आहे. महाराजांना जर माझा भरंवसा येत नाही, तर माझा नाइलाज आहे. (एका सरदारास) विजयसेन, जा आणि चंद्रशेखर महाराजांना येथे घेऊन या. [विजयसेन जातो].

१ सर० : सरकारांचा निश्चय झाला तर मग कायम ?

सरो० : विकांत महाराजांची आज्ञा मी कणी मोडूळू ?

१ सर० : आम्हाला मोठी आशा होती की, आमच्या राजनिष्ठेची परीक्षा देण्याची संधी आम्हाला मिळेल.

२ सर० : त्या दुष्ट मदालसेपासून महाराज चंद्रशेखरांचे रक्षण करण्याकरितां आमच्या तरवारी म्यानांतून बाहेर निघाल्या होत्या, त्या आतां मोठ्या कट्टाने परत म्यानांत घालाव्या लागतील.

३ सर० : वाड्याबाहेर जमलेल्या सर्व प्रजाजनांच्या मनाचा मोठा विरस होईल.

सरो० : तुम्हां सर्वांच्या उत्साहाचा आणि आशांचा भंग करण्याचे माझ्या नशिवीं येत आहे. पण त्याला माझा काय उपाय ? मी अगदी पराधीन आहे.

विक्रां० : तुम्हां सर्वांच्या उज्ज्वल राजनिष्ठेचे मला कौतुक वाटत आहे. आणि अशा राजनिष्ठ लोकांच्या वर्तनासंबंधाने मी शंका घेतों यावद्दल माझी मलाच लाज वाट आहे. परंतु काय करावे ! बुद्धीशीं वैर करण्याचे मला धाडस होत नाही. मित्रहो, क्षमा करा. तुमच्यावद्दल संशय देऊन मी तुमचीं मने दुखवीत आहें यावद्दल मजवर रोष करूऱ नका.

१ सर० : ते पहा-ते पहा-लोक कसे वाहेर उत्सुकतेने वाट पहात आहेत. महाराजांच्या जयजवकाराने त्यांनी सारें मैदान दणाणून सोडले आहे— कूर्मदुर्गातील प्रजाजनांच्या अंगीं एवढा प्रचंड उत्साह आज कित्येक वर्षांत चढलेला मी पाहिला नाहीं.

२ सर० : (वाड्याबाहेर पाहून) पण हें काय ही गडवड कसली सुरु झाली ? हे लोक एकदम एकीकडे सरून कोणाला मार्ग देत आहेत ?

३ सर० : अरे ! हा कंदन-

विक्रां० : कोण ? कंदन ? - पण हा असा कावरावावरा कां दिसतो ?

सरो० : आणि याच्या हातांत हैं निशाण कसले ? आणि त्यावर डाग कसले दिसत आहेत ?

विक्रां० : हैं कांहीं ठीक चिन्ह दिसत नाहीं. कोणती अशुभ वार्ता तो घेऊन येत आहे कोणास ठाऊक ! - [कंदन प्रवेश करतो].

कंद० : कोठे आहे ? राणी सरोजिनी कोठे आहे ?

सरो० : ही मी येथे आहे. पण कंदना, काय-काय ज्ञालं तुला ?

विक्रां० : कंदना, तू असा दुःखी कां दिसतोस ?

कंद० : कोण ? महाराज विक्रांत ? हाय ! हाय ! महाराज, घात ज्ञाला ! दुस्मानांनी दावा साधला !

विक्रां० : म्हणजे ? काय-काय म्हणतोस तू ?

कंद० : महाराज, माझ्यानें ती भयंकर वार्ता उच्चारवत नाहीं.-

विक्रां० : काय ? भयंकर वार्ता ?

सर्व० : भयंकर वार्ता-

कंद० : प्राणपेक्षांहि प्रिय असलेल्या माणसाच्या वियोगाची वार्ता भयंकरच नाहीं का ?

विक्रां० : प्राणपेक्षांहि प्रिय असलेल्या माणसाच्या वियोगाची वार्ता म्हणजे माझ्या देवांगनेचें तर कांही विपरीत ज्ञाले नाहीं ना ?

कंद० : येऊ नये, पण दुर्देवानें तेच दुष्ट वर्तमान सांगण्याचें माझ्या नशीवीं आले आहे.

विक्रां० : म्हणजे ?

कंद० : महाराज, आपली देवांगना आपल्याला सोडून गेली-आपण तिला आतां कायमचे अंतरलांत.-अघमांनी देवीचा अमानुषपणे खून पाडला !

विक्रां० : हाय हाय ! वसंतावरोवर, देवि, मला सोडून गेलीस ना ?

सर्व० : जगातील एक अप्रतिम रत्न हरवले. या ब्रह्मावर्तीचे शिरोभूषण नाहीसें ज्ञाले-

विक्रां० : पण कंदना, माझ्या लाडकीच्या मृत्यूला कोण कारण ज्ञाला ? त्या देवतेच्या दिव्य शरीरावर हत्यार चालविष्याला मदालसेच्या पदरच्या कोणत्या अधमाचा हात वाहवला ? त्या क्रूरकम्या कोदंडाचेंच का कृत्य हें ?

कंद० : नाहीं-नाहीं. महाराज, कोदंडाचें हैं अघोर कृत्य असतें तर कांहीं नवल नव्हतें. परंतु आपल्याच कृपाछत्राखालीं वाढलेल्या-आपल्याच प्रीतीमुळे मोठ्या लौकिकाला चढलेल्या आणि पूर्वीचं सारें वैर विसरून आपणच उदारपणानें आश्रय दिल्यामुळे या पृथ्वीच्या पाठीवर कुलगोत्रांसह

नांदत असलेल्या अशा एका दुसऱ्याच अधमाधमानें त्या मदालसेच्या हुकुमावरून देवोचा अमानुषपणे खून केला.

विक्रां० : सांग-सांग-त्या चांडाळाचें नांव सांग मला.

सरो० : कंदना-बोल-त्या स्त्रीघातकी पातक्याचें नांव कळू दे आम्हांला !

कंद० : काय सांगूं राणीसाहेब ? आपल्या पतीनी-राजा दुर्जयांनी-हा उपकार केला !

विक्रां० : काय दुर्जयानें हें कृत्य केले ?

कंद० : हो-महाराज. सर्व प्रजाजनांच्या आपत्तीना कारण झालेल्या त्या राथ-सिणीनें राजा दुर्जयाकडून हें अघोर कर्म करविले !

सरो० : काय ? राजा दुर्जयांनी देवांगनावाईचा खून पाडला ! -नाहीं-नाहीं-कंदन, तुम्ही कांहींतरी सांगतां हें !

कंद० : नाहीं-राणीसाहेब, नाहीं-मी खोटें बोलत नाहीं. आपल्या पतीनी-राजा दुर्जयांनी-हा उपकार केला !

सरो० : हाय हाय ! देवा-काय एकतें मी हें !

विक्रां० : दुर्जया-दुर्जया-आजवर तुझ्यावर केलेल्या उपकारांची चांगली फेड केलीस.

कंद० : महाराज, त्या कृतधन चांडाळानें आपले उपकार फेडण्याकरितां केवढीं अनन्वित कृत्यें केलीं आहेत त्यांचा पाढा वाचूं लागलों तर तो एकून आपणां सर्वच्या अंगावर शहारे उभे राहतील; संथपणानें नाड्यांतून खेळणारें रक्त संतापानें उसळच्या माऱ्यं लागेल; आणि सूडाच्या भयंकर कत्पनेनें तुमचीं मस्तके भणाणून जातील. विक्रांतमहाराज-सरोजिनी-राणीसाहेब-आणि सर्व मानकरी सरदारहो, पहा,-हें निशाण पहा. हें देवी देवांगनेनें मृत्युकाळीं आपल्या वस्त्राच्या, स्वतःच्या हातांनीं फाडून दिलेल्या पदराचें बनविलेले आहे. यावर पडलेले हे रक्ताचे डाग दगावाज दुर्जयानें मदालसेच्या हुकुमावरून देवोचा किती अमानुषपणानें छळ केला याची तुमच्या अंतःकरणाला उत्तम साक्ष पटवून देतील. सारखे पांच दिवस यमदूताप्रमाणे अहोरात्र नाना प्रकारे एखाद्या देवतातुल्य स्त्रीचे अमानुष हाल करणे आणि सरतेशेवटीं तिला जिवंतपणीं कूर जंगली श्वापदांकडून फाडफाडून खावविणे म्हणजे राक्षसीपणाचा अतिरेक झाला नाहीं का ? या ब्रह्मावर्ताची अधिष्ठात्री देवता-जिला आजवर आपण सर्व प्रजाजन आपली प्रत्यक्ष जन्मदात्री माता समजत आलों-तिला-त्या परम उदार स्त्रीला-त्या देवांगनेला-त्या महाराज विक्रांताच्या पत्नीला अन्नपाण्यावांचून तडफडत ठेवलेले ऐकून कोणाच्या अंतःकरणाला दुःख

होणार नाहीं ! डागण्यांनी—त्या माउलीचे नाजूक शरीर भाजून छिन्न-विच्छिन्न केलेले ऐकून कोणाला संताप चढणार नाही ? पहा—हे निशाण पहा—यावर दिसणारा हा प्रत्येक डाग—देवीच्या दिव्य शरिरांतून काढलेल्या पवित्र रक्तविदूचा आहे. लोखंडाच्या तापलेल्या सळ्या खुपसून शेवटच्या दिवशी त्या मनुष्यरूप धारण करणाऱ्या सैतानानें देवीचे कमलासारखे सुंदर डोळे फोडून त्यांच्या खांचा करून टाकल्या, त्यांतून वाहिलेल्या रक्तानें हे निशाण माखलेले आहे.

विक्रां० : हे निशाण पाहून माझ्या अंतःकरणाची शांति ठळत चालली—माझा कोध अनावर होऊं पहात आहे—आणि मी मागें ओढीत असतांहि माझा हात तरवारीकडे धांव घेत आहे.

कंद० : दोस्त हो, हा प्रत्येक डाग म्हणजे—ब्रह्मावर्तच्या शौर्यसि ब्रह्मावर्तच्या तेजस्वितेस—ब्रह्मावर्तच्या कीर्तीस लागलेला भयंकर कलंक आहे. हा प्रत्येक डाग ब्रह्मावर्त निर्वीर झाले—ब्रह्मावर्तच्या सत्य धुळीस मिळाले—ब्रह्मावर्त मृतप्राय झाले—असे दुनियेला कंठरवानें ओरडून सांगत आहे—देवी देवांगनेला—डोळवांच्या खांचा झालेल्या देवी देवांगनेला—कूर श्वापदांना वळी देण्यास उभें केले असतां तुमच्या त्या निमकहराम पाजी दुर्ज्यानें देवीच्या मस्तकांत लाथ हाणली ! —त्या वेळी—

विक्रां० : देवीच्या मस्तकांत लाथ हाणली ?

कंद० : होय—देवीच्या मस्तकांत लाथ हाणली !

सरो० : धरा—मला कोणीतरी धरा. माझ्यानें आतां हे मुळीच सहन करवत नाही—

विक्रां० : सूडाच्या राखसी विचारांनो, माझ्या मस्तकांत आतां खुशाल संचार करा—कोधाच्या विषारी लहरीनो, माझ्या अंतःकरणांत आतां वाटेल तेवढा हल्कल्लोळ माजवून द्या—हे सैव शांति धारण करणाऱ्या अवयवांनो, आपले गंभीरपण सोडून कोधाच्या संचारानें उसळून तुकान व्हा—आणि हे शत्रूच्या रक्ताकरितां आतुर झालेल्या खड्गदेवते, चिडलेल्या वाखिणीप्रमाणे त्या दुर्जयाच्या नरडीचा घोट घेण्याला धांव मार—(इतक्यांत विजयसेन चंद्रशेखरास घेऊन येतो).

चंद्र० : विक्रांत महाराज—

विक्रां० : कोण ? चंद्रशेखर ? अहाहा—ये वाळ ये. मला तुला कडकडून भेटूं दे. (भेटतात). (स्वगत) माझ्या सर्व आशांचा आधार अजून सुरक्षित आहे हे पाहून माझ्यें सर्व दुःख मी क्षणांत विसरून गेलों. देवा, सूर्यवंशाच्या जगन्मान्य सिहासनावर या वालकाला वसविण्याचा सुदिन मला लौकर पहायला मिळेक का ?

चंद्र० : कोण ? कंदन, तूंहि आलास ? तर मग देवी आणि वसंत कोँठे आहेत ? त्यांना वरोवर आणले नाहीं का ?

विक्रां० : (स्वगत) देवी आणि वसंत ! नको-तें वर्तमान याला कळवून उपयोगी नाहीं. याच्या कोंवळ्या मनाला त्यामुळे मोठा धक्का बसेल. (उघड) वाळ, मी तुला येथून नेण्यास एकटाच या कंदनास घेऊन आलो आहे.

चंद्र० : तर मग चला. हा मी येण्याला तवार आहे. मी अगदीं तुमच्या येण्याचीच वाट पहात होतों. (सरोजिनीस) राणीसाहेब, महाराज विक्रांतांच्या समागमें जाण्याला मला आपली परवानगी पाहिजे.

सरो० : परवानगी पाहिजे ? पण मी परवानगी कशी देऊ ? हे पहा-हे माझ्या वंशांतील सत्त्वधीर महारात्मे, “तूं तरी सत्त्वाचा भंग होऊं देऊ नकोस” म्हणून मला स्वर्गातुन ओरडून सांगत आहेत; -ही पहा माझ्या उभय कुलांची कीर्ति “माझं रक्षण कर.” म्हणून करुणा वाणीने हंवरडा फोडून माझी विनवणी करीत आहे. देवांगना आणि वसंत यांची उज्ज्वल कृत्ये, ही पहा, मूर्तिमंत माझ्यासमोर उभीं राहून आपणांकडे येण्याविषयीं मला मोठ्या प्रेमानें खुणावीत आहेत; तेव्हां नाहीं-नाहीं-मी आपणांला येथून जाऊं देणार नाहीं. दुर्जयांनी मांडलेला सत्त्वाचा उच्छेद मी पूर्ण होऊं देणार नाहीं.

चंद्र० : महाराज, राणीच्या म्हणण्याचा अर्थ मला समजत नाहीं.

विक्रां० : वाळ, राणीची आणि तिच्या सर्व शूर सरदारांची इच्छा मी तुला येठेच ठेवावें अशी आहे.

चंद्र० : महाराज, हे लोक फार चांगले आहेत. आज आठ दिवसांच्या थोड्याशा अनुभवावरून राणीचा स्वभाव तर अगदीं थेट देवीसारखाच अतिशय प्रेमळ व उदार मला वाटूं लागला आहे.

विक्रां० : होय. वाळ, तुझे म्हणणे खरें आहे. पण आपणांला कांहीं कारणामुळे आतां येथे राहतां येत नाहीं.

सरो० : विक्रांतमहाराज, माझी आपल्या पायांशी शेवटली विनंति आहे कीं, काय वाटेल तें होवो, पण महाराजांचे मदालसेपासून रक्षण करण्याची आपण मला परवानगी द्यावीच. मी आणि माझे हे सरदार आपले प्राण खर्ची घालूं, पण महाराजांच्या केसालाहि धक्का लागूं देणार नाहीं.

सर० : आमची सर्वांचीहि हीच विनंति आहे. आपल्या सैन्याची जमवाजमव होइपर्यंत कोठे तरी महाराजांना ठेवणे जरूरच आहे. मग येथेच ठेवण्यास काय हरकत आहे ?

विक्रां० : मी माझी हरकत तुम्हांला पुर्वीच कळविली आहे.

सरो० : तेवढीच हरकत असेल तर ही पहा मी ती हरकत दूर करते. आपले पाय साथ ठेवून मी जाहीर करते की, दुर्जय हे आजपासून माझे कट्टे दुस्मान झाले आहेत आणि त्याप्रमाणेच यापुढे माझे त्यांच्याशी वर्तन राहील.

सर्वे सर० : आणि आम्हीहि सारे यापुढे त्यांच्याशीं शश्रुत्वाच्या नात्यानें वागू.

विक्रां० : सरोजिनी, तूं वेडी आहेस. हे तुझे शब्द शेवटपर्यंत कायम टिकणार नाहीत.

सरो० : कायम टिकणार नाहीत ?

विक्रां० : नाहीत-कायम टिकणार नाहीत. पतिप्रेम आणि पत्नीधर्म शेवटी तुला भुरळ पाडतील आणि आम्हां सर्वासह तुला रसातळास पोहोचवितील. तेव्हां सोड, जाऊ दे मला. आतांपर्यंत तूं आम्हांला केलीस एवढी मदत पुष्कल झाली. आम्ही तुझे अत्यंत आभारी आहोत. मित्रहो, येतो आतां. यापुढे आम्ही येथे राहणे चांगले नाही.

सरो० : महाराज, थांवा. तुम्ही चंद्रशेखर महाराजांच्या रूपानें आमच्या कुलांचे यश घेऊन जात आहां. परंतु त्या यशाचे रक्षण करण्याची जवाबदारी माझ्यावर आहे-मी आपणांला तसें करूं देणार नाही. वाटेल ती हानि सोसूनहि आपल्या कुलाची कीर्ति रक्षण करणे हा कुलिनांचा धर्म आहे. तो दुर्जयांच्याप्रमाणेच मीहि वुडविला तर माझे स्वर्गस्थ पूर्वज मला काय म्हणतील ? माझ्या हातून सत्त्वाचा भंग झाल्यास त्या पातकानें माझे पितर स्वर्गातून पतन पावणार नाहीत का ? हा भयंकर दोष आमच्या विख्यात कुलाचा निःपात करून टाकल्यावांचून राहील का ?

विक्रां० : पण सरोजिनी, त्याला तुझा काय उपाय ?

सरो० : काय उपाय ? आहे. त्यालाहि उपाय आहे. आणि पहा तो मी आतां अमलांत आणते. महाराज, दुर्जयाशी असलेले पत्नीचे नाते मी आतां झुगाऱ्यान दिलें आहे दुर्जयांनी ज्या क्षणी आपल्या इमानाचा खून पाडला त्या क्षणीच मी विधवा झालें. तो त्यांच्या सत्त्वाचा खून नव्हे, तर प्रत्यक्षे त्यांचाच मृत्यु मी समजते. मला आतां यापुढे कोणी पति नाही आणि मी यापुढे कोणाची पत्नी नाही. हा पहा मी आपला कुंकुमतिलक पुसून टाकला. हें मंगलसूत्र तोडून टाकले. आतां तरी मजवर आपला भरंवसा वसेल का ?

सर्वे सर० : महाराज, यापुढे आपण आमच्या इमानासंबंधानें शंका घेणे म्हणजे आमचा मोठा उपमर्द करण्यासारखे आहे.

विक्रां० : वहा-तर मग या तरवारीची शपथ वहा. सरोजिनी, तूं क्षत्रियनंदिनी आहेस व ही तरवार क्षत्रियांचे आद्य कुलदैवत आहे. तेव्हां इला साक्ष ठेवून तूं आणि तुझे सरदार महाराजांच्या रक्षणाची शपथ वहा.

सरो० : या तरवारीला साक्ष ठेवून मी प्रतिज्ञा करतें कीं, महाराज चंद्रशेखरांच्या सेवेस मी आपलें सर्वस्व अर्पण आहे. या प्रतिज्ञेचा भंग मजकडून झाला तर परमेश्वर मला अनंत जन्म रौरवगति देवो. [शपथ करते].

सर्व सर० : आम्हीही सारे राणीसरकाराप्रमाणे शपथ करतों. [तसें करतात].

विक्रां० : सरोजिनी, ऊऱ; मिव्हो, उठा. मी चंद्रशेखरांस तुम्हां सर्वांच्या हवालों करण्यास तयार आहें. चंद्रशेखरा, मी तुला न्यावयास आलों होतों. परंतु तुला कांही काल या राजिनेश लोकांच्या सहवासांतच घालविला पाहिजे. कंदन तुझ्यावरोवर येथेच राहील. कंदना, प्रसंगीं चंद्रशेखराचें रक्षण करें करावयाचें हें तुला सांगावयास नकोच. हा घे-हा सूर्यकुलाचा शेवटला तंतु-त्रप्त्यावर्तील प्रजाजनांच्या कल्याणाचा भरवसा-या विक्रांताच्या कुडीतील प्राण-मी तुझ्या हातीं देत आहें. त्याचें रक्षण कर. दोस्तहो, या देवतेसमक्ष केलेल्या प्रतिज्ञेचा भंग घडूं देऊं नका.

सर्व सर० : महाराजांनी अगदीं निश्चित असावें. मान कटेल पण इमान विघडणार नाहीं.

विक्रां० : सरोजिनी, आणि सरदारहो, हें निशाण तुमच्याकरितां येंवें ठेवून जातों. हें राजवाड्याच्या शिखरावर फडकत राहूं या. सरोजिनी, ईश्वरकृपेने तुझ्या वुद्धीस कर्तव्यावद्वल व्यामोह पडणार नाहीं. परंतु दुर्दैवाने तसा प्रसंग आलाच तर या निशाणावर दृष्टिं फेक. तें तुला सर्व धर्मसंकटांतून पार पाडील. (निशाण कंदनाजवळून घेऊन तिच्या हातांत देतो). वरें, येतों. मी आतां आपल्या कारस्थानांत यशस्वी होऊन लवकरच परत येतों. तोंपैरीत याच्या संरक्षणाचा भार मी तुम्हां सर्वांवर व परमेश्वरावर सोंपवितों. तो दीनांचा कैवारी तुम्हां सर्वांचा पाठीराखा होवो !

सर्व० : तथास्तु. [पडदा पडतो].

प्रवेश २ रा

स्थळ : मदालसेच्या राजवाड्यांतील वाग.

[मदालसा व दुर्जय वोलत प्रवेश करतात].

मदा० : दुर्जय, एखाद्या सार्वभौमिनीवर तिच्या पदरच्या एखाद्या क्षुद्र मांड-लिकानें प्रेम करावें म्हणजे हा तिचा उपमर्द नव्हे काय ?

दुर्ज० : सरकार, मानव्यास उपमर्द आहे, आणि न मानव्यास नाहीं. हे सर्वं माणसाच्या खुषीवर अबलंबून आहे. सूर्यचंद्रादिकांच्या प्रेमादराला पात्र झालेल्या या पृथ्वीच्या भोवतीं रात्रीच्या अंधारांत किंती तरी भिकारडे तारे प्रदक्षिणा घालीत असतात आणि संधि साधून तिच्या अंगाला स्पर्श करतात. परंतु त्या थोरस्वभावी उदार वसुंधरेला त्यांत उपमर्द कोठें वाटतो ?

मदा० : त्या निर्लंज वसुंधरेला त्यांत उपमर्द वाटत नसला तरी मला वाटतो. दुर्ज्य, तू माझ्यावर प्रेम करतोस हे मला आवडत नाहीं.

दुर्ज० : सरकार, आपले मजवार तिळमात्रहि प्रेम नसले तरी मला आपणावर निष्कंठक प्रेम करण्यास परवानगी द्या. त्यांत आपला अपमान होतो, अशी भलतीच कल्पना करून घेऊ नका. मजवार दया करा.

मदा० : माझे तुझ्यावर प्रेम नसतांना देखील जर तुला माझ्यावर प्रेम करावयाचे तर खुशाल कर. परंतु ते माझ्यापुढे व्यक्त करून दाखवीत असतां तुला तुझ्या-माझ्या दर्जील फरक नेहमीं लक्षांत ठेवला पाहिजे.

दुर्ज० : सरकार, प्रेमाच्या पेठें सर्वांची किंमत सारखीच आहे. सूर्यप्रकाशांत वस्तुवस्तूंत दिसून येणारी विषमता, प्रेमाचा उदय होतांच मावळून जाते. उच्चनीच भाव व द्वैतकल्पना यांचा सर्वस्वीं निरास करून टाकणाऱ्या या प्रेमचंदाचे किरण एकवार दृष्टीच्या पडऱ्यावर खेळूळ लागले कीं, आपण व आपली आराध्य देवता यांच्यामधील भेदभाव पार लोपून जातो. आपणहि प्रेमाच्या किरणांनी स्वच्छ झालेल्या नजरेने माझ्याकडे पाहूळ लागलात स्फृणजे आपल्यालाहि सार्वभौमिनी-पदाचा विसर पडून आपण माझ्याप्रमाणेच एक मांडलीक वनाल-नाहीं तर मी तरी आपणांला बडा सार्वभौम राजा दिसूळ लागेन. परंतु हाय ! या जन्मांत असा भाग्याचा क्षण कधीं उगवेल का ? महाराणी सरकार, आपल्या हृदयांत या दुर्ज्याविषयीं प्रेमाची भावना कधीं उल्पन्न होईल का ? आपले प्रेमाचे मधुर शब्द-आपली प्रेमाची मोहक दृष्टि-आपला प्रेमाचा कोमळ स्पर्श-या जभाग्याच्या वांटचाला कधीं काळीं येईल का ?

मदा० : मला नाहीं वाटत असा योग कधीं येईलसें. पण दुर्ज्य, पुढे मार्गे कधीं काळीं तुझ्या सुदेवाने माझ्या अंतःकरणांत तुझ्यासंवंधाने प्रेम उद्भवले समज, तर ?

दुर्ज० : तर काय ? मी आपला जन्मोजन्मींचा त्रृणी होईल !

- मदा० : पण त्यावरोवर मी प्रेमाच्या फेण्यांत सांपडलेली पाहतांच तूं माझ्यावर उलटशील आणि मजवर आपला अंमल गाजवूं लागशील.
- दुर्ज० : सरकार, आपांवर अंमल गाजविण्याची कल्पनासुद्धां माझ्या मनाला आजवर शिवली नाहीं. उलट आपणच सदैव मजवर आपला खराखरा अंमल गाजवावा अशी माझी सरकारांच्या पायाशी विनंति आहे. खरे प्रेम हें सेवा करावयाला शिकवितें; सेवा करून ध्यावयाला शिकवीत नाहीं.
- मदा० : तर मग तेव्हांसुद्धां तुला माझ्या प्रजाजनाप्रमाणेच वागवें लागेल. तूं मदालसेचा प्रियकर झालास तरी ब्रह्मावर्ताच्या महाराजीचा दास म्हणूनच तुला येथें रहावें लागेल.
- दुर्ज० : मी वाटेल त्या स्थितीत राहण्यास तयार आहें. परंतु एकवार कृपादृष्टि होऊन या दीनावर आपल्या प्रेमाचे तुषार पडूं द्या. म्हणजे मी स्वतःला धन्य मानीन.
- मदा० : तर मग आण. तुझ्या प्रेमाच्या नजराण्याचा मी स्वीकार करते.
- दुर्ज० : अहाहा ! मला मोठा हर्ष होत आहे ! हे देवते—हा घे—हा सुगंधित मंजिरीने युक्त असा हा कोमल पुष्पगुच्छ मी तुझ्या वेणीत घालतों.
- महा० : पुष्पासारखें दुसरें प्रेमाचें गोड चिन्ह नाहीं. पण—थांव—मी हा गुच्छ तुला माझ्या वेणीत खोवूं देणार नाहीं.
- दुर्ज० : कां वरें ? पुरुषांनी स्त्रियांचे प्रेमपूजन अशाच तळेने करावयाचे असते.
- मदा० : पण माझ्या मस्तकाला स्पर्श करण्याची तुझी पात्रता नाहीं. तूं माझें प्रेमपूजन हा पुष्पगुच्छ माझ्या चरणांवर वाहूनच केले पाहिजे.
- दुर्ज० : मर्जी आपली. आपल्या आजेवाहेर ह्या दासाला जावयाचे नाहीं. (तिच्या पायांवर पुष्पगुच्छ वहातों). सरकार, मजवर सदैव अशीच कृपादृष्टि असूं द्यावी. [तिचा हात धरूं लागतो].
- मदा० : दूर. माझ्या अंगाला स्पर्श करतां नाहीं कामाचा.—
- दुर्ज० : आपल्या या उदार हस्ताचे एक—चुंबन—
- मदा० : माझ्या हाताचे चुंबन घेऊं देणार नाहीं मी तुला. तूं माझ्या चरणांच्या स्पर्शाने पावन झालेल्या भूमीचे चुंबन घेतले पाहिजे.
- दुर्ज० : ठीक आहे. आपली हीहि आज्ञा मला शिरसामान्य आहे. आज नाहीं तरी केव्हां तरी मी आपल्या निस्सीम प्रेमाच्या बळावर आपल्या हस्ताचे चुंबन घेण्याचा अधिकार प्राप्त करून घेईन असा मला पूर्ण भरंवसा आहे.
- [जमिनीचे चुंबन घेतो].

मदा० : दुर्जया, तुझी निरपेक्ष भक्ति पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. ये-
माझा हात धर आणि मला त्या लताकुंजाकडे घेऊन चल. तेथें शीला-
तलावर मला बसवून येथील कोमल पुष्पांनीं तूं माझें यथेच्छ प्रेमपूजन
कर. चल. [त्याच्या हातांत हात देते].

दुर्ज० : (हात धरून) मी आज कृतार्थ झालों. चलावे महाराणी सरकारांनी.
असें इकडून यावें. (दोघे जातात. दुसऱ्या बाजूने कोदंड प्रवेश करतो).

कोदं० : (स्वगत) तीं पहा-तीं पहा. तीं दोघें एकमेकांच्या हातांत हात धालून
त्या लताकुंजाकडे गेली. तें पहा त्यानें तिला शिलातलावर बसविले आणि
तेथील वेळींचीं फुले तोडून तो पहा-आतां तिला त्या फुलांनीं मढवून
काढतो आहे. अरे-रे-वेणीत फुलांचा गजरा करून धातला. कानावर
पुष्पमंजिरी ठेवण्याच्या निमित्तानें हरामखोराने चोरून तिच्या गालास
स्पर्श केला. गळचांत पुष्पमाला धातली. तिच्या हातांत पुष्पगुच्छ दिला.
आणि आतां तर तिच्यावर सारखी पुष्पांची वृष्टीच चालविली आहे.
तीसुद्धां चांडाळीण त्याच्या या लीलेचे मोठ्या प्रेमानें हांसून कौतुक
करते आहे. छे !—मला नाहीं आतां हें पहावत. या चांडाळीच्या
सर्व कारस्थानाना यश येण्याला कारण झालों मी आणि आतां आपला
कार्यभाग संपल्यावर ती मला फसवूं पहाते काय ? मदालसे—मदालसे—
याचा परिणाम नीट होणार नाहीं वरे. सध्यां विकांताशीं सामना सुरु
झाला आहे. तेव्हां या वेळीं जर तूं मला चिडविलेस तर तुला रसा-
तलाला जावें लागेल. हा नामदे दुर्जय नाहीं पडगार वरे तुझ्या उपयोगी
—तो पहा हरामखोराने तिच्या हाताचा मुका घेतला.—छे-छे—मीच
आपण होऊन आपल्या पायावर धोडा पाडून घेतला. आतां या दुर्जयाला
हिच्यापासून कसा फोडावा ? हा आणखी कांहीं काल येथें राहिला तर
मदालसा माझ्या हातची गेलीच म्हणून समजा. पहा ती इकडेच येत
आहे.—फार चांगले झाले, एकवार हिची चांगली कानउघाडणी
करावयाला सांपडेल. पण तो पहा भामट्या वारंवार मार्गे उलटून
पहात आहे आणि हीसुद्धां त्याच्याकडे पाहून हंसते आहे. वेमान, गळेकापू
—चोर सारे.

[मदालसा मार्गे पहात हांसत हांसत प्रवेश करते].

मदा० : (स्वगत) शिकार चांगली हातांत आली आहे. आतां या वाणाला हळू
हळू विषारी पुटे चढवून त्याचा प्रयोग कोदंडावर—(कोदंडास पाहून
दचकते). अगवाई, हा कोदंड येथें उभा आहे. स्वारी जरा गरम झालेली
दिसते. मला वाटतें लताकुंजांतील प्रकार याच्या दृष्टीस पडला. वा:

फारच चांगले झाले. (त्याच्या जवळ जोऊन) का कोदंड, आज मुद्रा सचित दिसते !

कोदं० : (वळून) मदालसे, मला तुला आतां स्पष्ट वजावल्यावांचून सोय नाही. तू आतां माझ्याशीं लौकर विवाह करशील तर ठीक आहे. नाहीं तर परिणाम चांगला होणार नाहीं. हे काय ? महाराणीपदाचे सर्व मान तू उपभोगावयाचे आणि मी तुझ्यापुढे नेहमी डोके झुकवून तुझी हांजी हांजी करावयाची म्हणजे केवदा निर्लज्जपणा हा ! आपल्याच्याने नाहीं आतां हे फार काढ सहन होणा.

मदा० : कोदंड, असा रागावून नकोस. हे चंद्रशेखराचे लचांड उपस्थित झाले नसते, तर आपले सर्व हेतु यापूर्वीच पूर्ण झाले असते. पण काय करूं ! माझा नाइलाज झाला ! तुला सर्व गोष्टी माहीत असतां तू असे माझ्यावर रागवाचे म्हणजे चमत्कारिक नव्हे का ?

कोदं० : छे-तुझे माझ्यावर प्रेमच नाहीं. आतां तू त्या दुर्जयावर भाडली आहेस खास. नाहीं तर अलीकडे माझ्यापेक्षां त्याच्याशीं कुजबुजण्यात तुझा अधिक वेळ कां जाता ! आतांसुद्धा मी येथे आलों तेव्हां तुम्ही दोघे एकांतांत एकमेकांशी हितगुज करीत होतां. माझ्याशीं एकांतांत दोन शब्द वोलण्याची तुला फुरसत सांपडत नाहीं, आणि त्याच्याशीं प्रहरचे प्रहर गुलगुल गोष्टी करीत बसतेस ! त्याच्याकडून प्रेमपूजन घेतेस ! इतकेच काय, पण त्याला आपल्या हाताचे चुंबन घेऊं देण्यालासुद्धा तुला शरम वाटत नाहीं.

मदा० : कोदंड-कोदंड काय वोलतोस हे ! या मदालसेला असे शब्द उच्चारतांना तुझ्या मनाला कांहींच कसें वाटत नाहीं ?

कोदं० : वसू. वेमान आहेस तू ! तुझ्या फदानें मी आपल्या सर्वस्वाचा उगाच नाश मात्र करून घेतला, असा मला आतां पश्चात्ताप होत आहे ! झाले, तुझा मतलब साधला ! आतां तुला माझी पर्वी कशाला असेल ! सुंदर तरणीताठी पोरे तुला प्रेम करायला सांपडल्यावर, तुला या रानटी-जठर म्हातान्याची कशाला आवड राहील !

मदा० : कोदंड-त्या दुर्जयावर माझें प्रेम !-त्या नादान-वेमान-माझ्या पायांची धूळ मस्तकावर धारण करणाऱ्या गुलामावर माझें प्रेम ! छे-छे अशक्य ! अगदीं अशक्य ! केवळ त्याच्याकडून आपला कार्यभाग साधून घेण्याकरितांच मी त्याच्यावर ही लटकी माया दाखवीत आहे. आणि खरें म्हणशील तर मी त्याच्याशीं अशा रीतीने वागून त्याला आपल्या जाळधांत अडकवाचे असें तूंच मला सांगितले होतेस. मग आतां हा भलताच संशय कां ?

कोदं० : वा-तुम्ही दोघानी लताकुंजांत वसून खुशाल राजरोस मौजा माराव्यात आणि त्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहून सुद्धां मी त्यावद्दल संशय घेऊ नये म्हणजे मोठी गंमत आहे बोवा. तें काहीं नाहीं. मदाससे, तू त्याच्या कुलाकडे पाहून त्याच्याशी सलगी करू लागलींस. तो सुंदर असता-तरुण असता-परंतु राजकुलीन नसता तर तू त्याच्याकडे हुंकूनहि पाहिले नसतेंस. नाहींतर माझ्यापुढे त्याची काय विशाद होती ! मी तरुण नसलों, लावण्यानें मला झिडकारले असले तरी मी शूर आहे-मोठा पराक्रमी आहे. तेव्हां माझ्या शौर्याच्या नगांयापुढे त्याच्या सौंदर्याच्या ठिमकीची काय दाद लागणार होती ! पण त्याचें कुल या वेळीं त्याला सहाय्य झालें-पण. मदालसे, मी हीन कुलांतील असलों तरी नवीन उच्च कुल निर्माण करण्याचें माझे सामर्थ्य आहे. आणि या गोष्टीकडे तरी तू थोडे लक्ष्य पुरवावयाला पाहिजे होतें-

मदा० : कोदंडा, माझे प्रेम हे इतर चंचल स्त्रियांच्या चवचाल प्रेमाप्रमाणे क्षणो-क्षणीं वदलणारें समजतोस का ? गुणी माणसांच्या गुणांचा गोंव करीत असतां, कुलगोत्रासंबंधाच्या थुद्र कल्पना मनांत आणणारी मी स्त्री नाहीं. तू पराक्रमी आहेस आणि म्हणून तुझ्या ठिकाणी माझे निस्सीम प्रेम जडले आहे. तेव्हां उगाच असल्या शंकाकुशंकां कां काढीत वसतोस ? प्रियकरा-

पद-अलवेला लटकाळा वाला०-

निजकाया । तव पार्या सदा ॥ वाहिली मी प्राणसख्या
मनमोहना ॥ धु० ॥

तुजवांचुनीयां पर नाहीं ठावा ॥ तूच एक विषय मना
प्रेम-दाना ॥ सदा वाहिल० ॥ १ ॥

(त्याला घटु मिठी मारून) आतां तर राग शांत झाला ना ?

कोदं० : राग शांत झाला ? हो-झाला-झालाच तो ! (तिला आलिगून) काय करूं ? तुझ्या अमृतमय नेत्रांतून प्रेमाचे मधुर किरण या माझ्या अंतः-करणावर पढू लागले की चंद्रमण्याप्रमाणे मृदु होऊन तें पाझरू लागतें. प्रिये मदालसे, क्षणमात्र तुझा संशय घेऊन तुला कुशब्दांनी ताडण केल्यावद्दल तूं या गरीब दासाला क्षमा कर.

मदा० : क्षमा तूच केली पाहिजे. कोदंड, तुझ्या या अलोट प्रेमावद्दल मी तुझी कशी उतराई होऊं ?

कोदं० : तें काहीं कठिण थोडेच आहे ! एकवार तूं लौकिक दृष्ट्या माझी झालीस म्हणजे सर्व उपकारांची फेड होईल.

मदा० : आतांहि मी तुझीच आहें; पण लौकिक दृष्टचाहि मी तुझी लौकरच होईन.

कोदं० : मला वचन दे.

मदा० : आजपर्यंत दिलेलीं वचने थोडीं का ज्ञाली?

कोदं० : तरी पण दर वेळी वचन मिळाल्यावांचून माझ्या मनाला समाधान वाटत नाही.

मदा० : वरें हें घे वचन. (वचन देते. तो तिच्या हाताचे चुंबन घेतो.). आतां तर ज्ञाले ना?

कोदं० : ज्ञाले, वरें येतों मी.

मदा० : चंद्रशेखराचे काही वर्तमान? विक्रांताचा काही पत्ता?

कोदं० : काही नाही. तरी पण त्याच उद्योगाला जातों आहें मी.

मदा० : ईश्वर तुला विजयी करो. (कोदं जातो). (स्वगत) पाजी कुत्रा! मारे लाशेच्या ठोकराखाली तुडवून टाकला पाहिजे. माझ्याशी-या मदालसेशी-लग्न करूं पाहतो. लाज वाटत नाही? कोणीकडे ही सूर्यकुलोत्पन्न मदालसा आणि कोठे तूं भिकारडचा वंशांत जन्माला आलेले पोरके पोर! मेल्याच्या आईवाचा तरी ठावठिकणा कोणाला आहे! माकडा, या मदालसेच्या पाणिग्रहणाची तुझी इच्छा कधी तरी सफल होईल का! अरे, जिनें तुझ्याकडे नुसतें ढुळून पाहण्याची सुदां लायकी तुझ्यांत नाही, तिनें आपला देह, आपले मन—आपले सर्वस्व, तुला अपंण करावें हें शक्य कसें होणार? सिहिणीने कुञ्च्याच्या गुणांवर लुध ब्हावें कसें? छे माझ्या महत्वाकांक्षेच्या तृप्तीला जर तुझी जरुर नसती तर तुझ्यासारख्या मुर्दाडाला मी आपल्या जोडचापाशीमुढां उभे केले नसतें! पण काय करूं? माझा उपाय चालत नाहीं! त्यामुळे तुला हे प्रेमाच्या मदाचे घृटके मला वारंवार मनमुराद पाजावे लागतात. पण हे खूप समजून ऐस की, प्रेमाचे ज्ञाले तरी हें मद्य—नव्हे हलाहल आहे आणि सरतेशेवटी तें तुला खडुध्यांत पाडल्याशिवाय राहणार नाही. हें दुर्ज्याचें पिशाच्च जें मी भासून ठेवीत आहें, तें माझ्ये काम संपल्यावर तुझ्या उरावर वसविल्यावांचून मी सोडणार नाही. या हाताला प्रेम-भावानें स्पर्श करण्याची जर खरी पात्रता कोणामध्यें असेल तर ती फक्त त्या एका विक्रांतांत आहे. माझ्या देहावरोवर माझ्या मनावरहि सत्ता चालविष्याचे सामर्थ्य जर या जगांत कोणाच्या अंगांत असेल, तर तें त्याच बहादूराच्या अंगांत आहे. त्या प्रतापवान् थोर पुरुषापुढे तुम्ही सारी माकडे आहांत. पण विक्रांत!—विक्रांत म्हणजे कोण! तर माझा

शत्रु ! माझ्या महत्त्वाकांक्षेच्या आड येणारा माझा कट्टा दुसमान !
 शिवाय त्याने माझ्या प्रेमाचा पूर्वी दोनवार धिकार केलेला ! तेव्हां
 त्याच्याकडे मी माझ्या मनाला कशी धांवूं देईन ? आपल्या अत्यंत
 प्रेमल पतीचासुद्धां खून पाडण्यास मीं माझेपुढे पाहिले नाहीं ! ती मी
 आतां माझ्या सर्व मनोरथांच्या मुळावर घाव घालण्यास तयार झालेल्या
 या सैतानावर प्रेम कशी करूं ! छे—या मदालसेच्या प्रेमाचा विषय
 होण्यास या लोकीं तरी आतां कोणी पुरुष दिसत नाहीं ! यापुढे प्रेम
 आणि मदालसा यांचा उभा दावा रहाणार ! या अंतकरणात पेटलेल्या
 महत्त्वाकांक्षेच्या कुंडांत सर्व कोमल विकारांचे अंकुर जळून खाक
 झाले आहेत. [दुर्जय प्रवेश करतो].

दुर्ज० : आनंदाची वार्ता—सरकार, आनंदाची वार्ता !-

मदा० : आनंदाची वार्ता ?—दुर्जय, कोणती—कोणती आनंदाची वार्ता !

दुर्ज० : चंद्रशेखर आपल्या हातीं आला !-

मदा० : आ ! चंद्रशेखर संपडला ! कोणी—कोणी पकडला त्याला ? कोणत्या
 ठिकाणी पकडला ? केव्हां पकडला ? कसा पकडला ?

दुर्ज० : अजून पकडला नाहीं. पण अगदीं पकडल्यादाखलच आहे. सध्यां तो
 माझ्याच किल्ल्यांत राणी सरोजिनीच्या कैदेत आहे. तिनें त्याला नीट
 वंदोवस्तांत ठेवले असून विकांताच्या लोकांकडून आपणाला त्रास पोहोऱ्यांचूं
 नये म्हणून तिनें युद्धाची कडेकोट तयारी चालविली आहे, अशीहि
 वातमी आलेली आहे.

मदा० : तर मग चला आपण एकदम कूर्मदुर्गाविर जाऊन दाखल होऊं.

दुर्ज० : सरकारांना स्वतः तकलीफ घेण्याचें काय प्रयोजन आहे ? आमच्यासारखे
 दास सेवेला हजर असतां आपण एवढी दगदग कां करावी ? सरकारांचा
 हुकूम व्हावा, कीं हा दुर्जय त्या कारटच्याला आपल्या पायापाशीं
 मुसळ्या वांधून हजर करतों. कोंदांडाच्या प्रमाणे हार घेऊन येणारा हा
 दुर्जय नव्हे याकडे लक्ष पुरवावें सरकारांनी— [कोंदांड येतो]

कोंद० : सरकार, विकांत हह ओलांडून पार निसठून गेला. आपल्या लोकांनी
 आपली शिकस्त केली त्याला पकडण्याची. पण अखेरीस दुसमानानें
 दगा दिला—

मदा० : पण दुसरा दुसमान कावीज झाला ही वातमी कलली का तुला ?

कोंद० : दुसरा दुसमान ! दुसरा दुसमान कोण ?

दुर्ज० : चंद्रशेखर; आणि तो पकडला गेला आहे.

कोंद० : चंद्रशेखर पकडला ? आणि कोणी ?

मदा० : या दुर्जयांच्या पत्नीनें.

कोदं० : तर मग विक्रांतास कूर्मदुर्गांत तंवी मिळाली ही माझ्या हेरानीं आणलेली वातमी खरी एकूण ?

दुर्ज० : होय. मलाहि तशीच वातमी आली आहे. तिनें शिकार साधली. विक्रांताची डाळ सरोजिनीजवळ शिजली नाहीं यांत काहीं नवल नाहीं. सरोजिनी तशीच धूर्त-शहाणी वायको आहे.

मदा० : तर मग दुर्जंय, चला लागा तथारीला. कोदंड, त्याच्यावरोवर सैन्य द्या.

दुर्ज० : सैन्य काय करावयाचें ! मी एकटासुदां वस्स आहें. पण वाटल्यास थोडेसे लोक द्या हवे तर. वरेंसरकार, मी लागतों निघण्याच्या तथारीला.

मदा० : ठीक आहे. [दुर्जंय जातो].

कोदं० : मला वाटतें, त्याच्यावरोवर लोक दिलेच पाहिजेत. नाहींतर हा हराम-जादा तिकडेच गुलाम होऊन रहावयाचा. होय. फितुरीला चटावलेल्या पांजी माणसावर विश्वास ठेवणे धोक्याचें आहे.

मदा० : माझ्याविरुद्ध फितुरी करण्याची त्याची काय ताकद आहे ! माझ्या प्रेशाचे पाश लोखंडाच्या शृंखलेहूनहि अधिक बळकट आहेत.

कोदं० : तरी पण जास्त सावधगिरी ठेवण्यांत विधाड काय ?

मपा० : ठीक आहे. दे थोडे लोक त्याच्यावरोवर. आणि त्यांच्या मुख्याला गुपचिप सांगून ठेव की, थोडासा दगा कोठें दिसला कीं छाटून टाक म्हणावें त्याला-

कोदं० : हां-वरोवर- [जातात].

प्रवेश तिसरा

स्थळ : कूर्मदुर्गाची वेस.

[पहारेकरी व दुर्जंय यांचा तंदा सुरु आहे].

दुर्ज० : पहारेकंयांनो, वन्या वोलानें किल्याचा दरवाजा उघडा.

१ पहा० : किल्याचा दरवाजा उघडण्याचा आम्हांला हुकूम नाहीं.

दुर्ज० : हुकूम नाहीं ? कोणाचा हुकूम नाहीं ?

१ पहा० : राणी सरकारचा हुकूम नाहीं.

दुर्ज० : इतरांच्याकरितां हुकूम नसेल. पण मला कोणाचा कशाला हुकूम पाहिजे ?

१ पहा० : आपणहि इतरांसारखेच आहांत.

दुर्ज० : इतरांसारखाच मी आहें ? मला तुम्हीं ओळखलें नाहीं वाटतें.

२ पहा० : ओळखलें-ओळखलें-चांगले ओळखलें.

दुर्ज० : तर मग मला दार उघडून मिळालेच पाहिजे.

१ पहा० : तेवढे मात्र साफ घडणार नाहीं.

दुर्ज० : मी राजा दुर्जय आहे—येथला मालक आहे. मला मज्जाव म्हणजे काय ?

२ पहा० : आपण राजे दुर्जय आहांत म्हणून नुसता मज्जावच करीत आहोत.

दुसरा कोणी तुमच्यासारखा अनन्वित कर्म करून या कूर्मदुर्गच्या वेशीजवळ येण्याचे धाडस करता तर त्याला देखतांकणीच छाटून टाकला असता.

दुर्ज० : वस् अपमान ! माझ्या किल्ल्यांत माझ्या नोकरांकडून माझा अपमान !

(आपल्या शिपायांस) अरे, तुम्ही पहातां काय ? या हरामखोरांना एकदम कैद करा. यांच्या गर्दना मारा. काढा तरवारी.

[तरवारीची चकमक. तटावर सरोजिनी व सरदार प्रवेश करतात].

सरो० : काय गडबड आहे ?

दुर्ज० : कोण ? कोण आपण का ? राणीसरकार सरोजिनी का ? या किल्ल्याच्या मालकीण का ?

सरो० : आपण कोण मला असला प्रश्न विचारणार ?

दुर्ज० : मी कोण ? आपण मला ओळखले नाहीं वाटते ?

सरो० : आपली ओळख पटण्यासारखे आपल्याजवळ आतां काय उरलेले आहे ?

दुर्ज० : असें काय ? तर मग तू मला खात्रीने ओळखले आहेस आणि ओळखून सुद्धां जाणूनवुजून तू माझा अपमान चालविला आहेस. सरोजिनी, हे तुझे वर्तन योग्य नाहीं वरे !

सरो० : स्वतःच्या वर्तनाच्या योग्यायोग्यतेसंवंधाने ज्यांना शुद्ध राहिलेली नाहीं, त्यांनीं दुसऱ्याचा न्याय निवडण्याच्या भानगडीत कां पडावे हे मला समजत नाहीं.

दुर्ज० : सरोजिनी, या शब्दांवहूल तुला पश्चात्ताप करावा लागेल. पण ते राहूं दे. पहारेकन्यांना दार उघडण्यास सांग. मला आंत यावयाचे आहे.

सरो० : आपणांला आंत घेतले जाणार नाहीं.

दुर्ज० : तर मग मला बलात्काराने आंत शिरावें लागेल.

सरो० : बलात्काराने आंत शिरण्याची आपली काय छाती आहे ?

दुर्ज० : सरोजिनी, तूं फार उद्दामणाने वोलत आहेस. तुझा प्रत्येक शब्द आधींच या पहारेकन्यांच्या चढेलपणाने पेटलेल्या संतापाला अधिकाधिक भडकवीत आहे. माझ्या सहनशक्तीची अशी परीक्षा पाहूं नकोस. मला आंत घे.

सरो० : नाहीं ! ही गोष्ट होणार नाहीं.

दुर्ज० : नाहीं ? नाहीं म्हणजे ? मी कांहीं कोणी चोर दरवडेखोर नाहीं.

सयौ० : चोर दरवडेहोर असता तरी पुरवले असते. मी त्यांतहि भूषणच मानले
असते. पण आपली धांव त्याच्याहि पुढे गेलेली आहे. आपण दगलबाज—
स्त्रीघातकी—राजद्रोही आहांत ! महापातकी आहांत—प्रत्यक्ष रौरवाचे
साथी आहांत !

दुर्ज० : अपमान—पतीचा अपमान ! स्त्रीकडून पतीचा अपमान !!

सरो० : वसू. मला स्त्री म्हणण्याचा तुम्हांला अधिकार नाहीं. मी आतां कोणाची
स्त्री नाहीं आणि माझा कोणी यापुढे पति नाहीं. पहा.—या माझ्या
कपाळाकडे पहा आणि आपली खात्री करून घ्या.

दुर्ज० : हे शब्द सरोजिनीच बोलत आहे का ? सरोजिनी—सरोजिनी, फार
चांगले वर्तन चालविले आहेस. इकडे येतांना तू माझा असा गौरव
करशील असे मला स्वप्नांतहि वाटले नाहीं.

सरो० : तर मग आपणांला माझी खरी परीक्षाच झाली नव्हती असे मोठचा
कष्टाने म्हणावें लागतें.

दुर्ज० : महाराणी मदालसेच्या कैदेत असतांना मला तुझें स्मरण होई. आणि
खरें विचारशील तर केवळ तुझ्याकरितां म्हणून मी महाराणीचे दास्य
पत्करिले.

सरो० : माझ्याकरितां जर आपण महाराणीचे दास्य पत्करिले असेल तर मी
आपणांला समक्ष सांगतें की दुर्गतीला नेणारें तें दास्य या क्षणीच
झुगारून द्या.

दुर्ज० : छे—तें आतां शक्य नाहीं.

सरो० : तर मग आलांत तसें परत चला.

दुर्ज० : पण मला तुझ्याशीं महत्त्वाचें काम आहे.

सरो० : आपण काय हेतु धरून आलां आहांत तें मला कळले आहे. आणि
त्यासंबंधांत माझा निश्चय कायम झाला आहे. महाराज चंद्रशेखरांचे
नखमुद्दां तुमच्या दृष्टीस पडणार नाहीं.

दुर्ज० : सरोजिनी, अशी भलत्याच हट्टाला पेटून तू आपले प्राण धोक्यांत घालूं
नकोस.

सरो० : माझ्या प्राणांची फिकीर नको आपणाला.

दुर्ज० : पण माझ्या राज्याची तरी फिकीर ठेवली पाहिजे ना मला ?

सरो० : तीहि नको ठेवायला. सत्त्वास तुडविणाऱ्या नराधमाला राज्यलक्ष्मीनें
केवळांच लाथाडून टाकले आहे. माझ्याप्रमाणे राज्यलक्ष्मी हीसुद्दां
क्षात्रनंदिनी आहे. ती निःसत्त्व नामदं पुरुषाची दासी म्हणून मिरविण्यांत
भूषण मानीत नाहीं.

दुर्ज० : सरोजिनी, तुझा हा वीररस पुरे कर. अशी अगदीं वेताल होऊन जाऊन कोस. महाराणीशीं वैर बांधून तुझा निभाव लागावयाचा नाही.-

पद-होतो प्रलयमूळ०-

वाया विफल वोल । वाया ॥

स्पर्धा दुर्वल करि सबलसवें मिळे न यश, परि

मरणचि वरि ॥ वाया ॥ ध्र० ॥

लघु-मुख धुद्र विहग । प्राशिल जलधि केवि ?

कोमल-देह वाल । करिल काय महाचल ।

चूर्ण निजशिरी ?

सरो० : आपण व्यर्थ उपदेशाचा शीण कां घेतां ? त्याचा कांहींएक उपयोग व्यावयाचा नाही.

दुर्ज० : मदालसेचा कोप मोठा भयंकर आहे. आणि तिचे सामर्थ्यहि अगाध आहे.

सरो० : माझ्या बाजूसहि सत्य व सत्याचा पाठीराखा सर्वसमर्थ परमेश्वर आहे. मला मदालसेच्या कोपाची मुळीच भीति वाटत नाहीं. तिचे सामर्थ्य मी कस्पटाप्रमाणे लेखतें.

दुर्ज० : सरोजिनी, तुला वेड लागले आहे.-तुझे डोके फिरून गेले आहे.

सरो० : होय. मला वेड लागलेच आहे. पण माझे डोके फिरून गेले असले तरी ईश्वरकृपेने माझे इमान फिरलेले नाहीं यांत मला धन्यता वाटते. इमान शावृत राखण्याकरितां हे डोके फिरूनच काय-पण फुटून अगर तुटून गेले तरीमुद्दां मला त्याची पर्वा नाहीं.

दुर्ज० : पण तुला या भानगडी सांगितल्या होत्या कुणीं ?

सरो० : आपणासारख्या रणसिहानीं हातांत कांकणे भरून आपल्या शिलाला भडाग्नि दिल्यावर मला आपण होऊनच या भानगडी अंगावर ध्याव्या लागल्या.

दुर्ज० : पण आतां आम्हीं कांकणे फोडून टाकून तरवार धरल्यावर आपण या खटाटोपांत कां पडतां ?

सरो० : आपण तरवार धरली आहे ! होय. पण ती कशाकरितां ? तर पृथ्वीवर अन्यायाचे आणि जुलमाचे राज्य कायम राखण्याकरितां ; -जगांत रक्तपाताचा आणि अत्याचाराचा फैलाव करण्याकरिता ; -विश्वासघात-स्त्रीहत्या-राजद्रोह या पापी पिशाच्चांना समाजांत निर्भयपणे धुमाकूळ घालण्यास मदत करण्याकरितां ! असल्या तरवारी म्यानांतून वाहेर मुळीं पडल्याच नसल्या अगर वाहेर पडतांकणीच त्या पापी शस्त्राचे तुकडे तुकडे उडविले जाते, तर ब्रह्मावर्तीत आज सर्वत्र दिसून येणारी

ज्ञोटिंगपाच्छाई इतकी कां माजली असती? त्या मनुष्यांच्या रक्तास चटावलेल्या राक्षसिणीपासून महाराज चंद्रशेखरांचे रक्षण करण्यासाठी आपली तरवार आपल्या हातांत तळऱ्यूं लागली असती, तर दुर्जय, आजचा चमत्कारिक प्रसंग माझ्यावर आणि आपल्यावर कां येता?

दुर्ज० : पण मी चंद्रशेखरांचे रक्षण कां करावें?

सरो० : चंद्रशेखरांचे रक्षण कां करावें? हा निर्जजपणाचा सवाल, दुर्जय, आपल्याव तोंडून निघत आहे का? चंद्रशेखर आपला राजा आहे व स्वतःचे प्राण खर्ची घालूनहि त्यांचे आपण रक्षण केले पाहिजे हें आपण अजिवात विसरलांत कां? धन्य-धन्य आहे आपल्या इमानाची आणि मईमकीची.

दुर्ज० : चंद्रशेखर आतां माझा राजा नाही. मी आतां मदालसेची सेवा पत्करली आहे आणि तिच्या चरणी यापुढे मी आपले इमान वाहिले आहे.

सरो० : बस्. ज्या पवित्र वस्तूला तुम्ही उन्मत्तपणानें पायाखाली तुडविलेत, तिचे नांवसुद्धां मुखावाटे काढूं नका. विश्वासघातकी पातक्यांना आपल्या इमानदारीची प्रौढी मिरविण्याला लाज कशी वाटत नाही?

दुर्ज० : हे उद्घट स्त्रिये, महाराणी मदालसेच्या मागणीचा असा अपमान करू नकोस.

सरो० : मी मदालसेला ओळखीत नाही. खून व रक्तपात या अमानुष पातकांच्या सहाय्यानें राज्यपद बळकावूं पहाणाऱ्या आततायी कैदाशिणीला “महाराणी” म्हणून मानण्यास मी साफ कवूल नाही.

दुर्ज० : पहा-पहा-अशी अगदी वेफाम उधळून जाऊ नकोस-

सरो० : बस्. एक अक्षर यापुढे काढूं नका. कूरणणाची कमाल करून प्रत्यक्ष दैत्यांनाहि लाजेने माना खाली घालावयास लावणाऱ्या अधमाघमांचे तोंडसुद्धां माझ्याच्यानें पहावत नाही. चला-येथे क्षणभरसुद्धां थांवूं नका. नाहीतर माझ्या हातून काय अत्याचार घडेल आणि काय नाही तें सांगवत नाही. आतांपर्यंत मी फारच शांतपणानें वागलें. मला क्षणभर भ्रम झाला होता की, तुमच्या अंतकरणांत चांगुलपणाचा लवलेश तरी कोठे आढळेल. पण तुमच्या भाषणांनी माझा भ्रम दूर झाला. केलेत्या आसुरी कृत्यांची तुमच्या चित्ताला तिळमात्रहि खंत वाटत नाही-त्यावहूल तिळमात्रहि पश्चात्ताप तुम्हांला होत नाही. तेव्हा चला-निघा येथून. एकदम चालते व्हा-माझा शांतपणा फाजील कसाला लावून पाहूं नका-जा- [जाऊ लागते].

दुर्ज० : सरोजिनी, थांब-आपल्या प्रेमळ पतीचा कळवळचाचा उपदेश असा चिडकारून टाकू नकोस. महाराणी मदालसेच्या मागणीस निमूटपणे राजी हो.

सरो० : चंद्रशेखराची मागणी करण्याकरितां आपणांला आतां माझी युद्धांतच गांठ घ्यावी लागेल.

दुर्ज० : सांभाळ-सांभाळ-पुढे जड जाईल.

सरो० : जा-जा-तुमच्यांत काय मगदूर असेल तो खर्च करा व आपले दुष्ट हेतु सिद्धीस नेण्याकरितां खुशाल धडपडा.

दुर्ज० : सरोजिनी, हें शेवटचेंच सांगणे वरें. एक-एक-

सरो० : ही सरोजिनी आपल्या मोहात गुंतून सैतानाची गुलाम होऊन कधीहि राहणार नाही. [सरदारांसह निघून जाते].

दुर्ज० : सरोजिनी-सरोजिनी-छे-गेली-गेली-गेलीच ती. असा अपमान सहन करून हें काळे तोंड घेऊन मी आतां परत कसा जाऊ? पण हाय! इतक्या थोड्या लोकांनिंयी किल्यावर चढाई करण्याचे मला धैर्य होत नाही. काय कलू? (पहारेकन्यांस) हरामखोरांनो-

पद-माते काय असें वदसि हें०

केला मान-भंग हा ॥

मान भंगुनि भुजंग चिडविला महा ॥

भोगा शासन त्याचे ॥ ध्रू० ॥

आमंत्रुनि काल घरा । कशि जीवित-आस धरा ॥

हेतु । विनाशा । मान-भंग हा ॥ १ ॥ मान भंगुनि० ॥

प्रखर वन्हि पद-हृत जरि । जाळिल नच पद का तरि ? ॥

तेंवी । तुम्हांते ॥ क्रोध जाळि हा ॥ २ ॥ मान भंगुनि०

[चडफडत शिपायांसह निघून जातो].

प्रवेश चवथा

स्थळः-मदालसेचा राजवाडा

[मदालसा, कोंदंड, कामगार, सरदार वर्गेरे].

मदा० : सरोजिनीने विकांताच्या स्वाधीन चंद्रशेखरास केले नाहीं ही वातमी अगदीं खरीं ना?

१ काम० : अगदीं खरीं. विकांताने सरोजिनीला वळविण्यासाठीं आपली शिकस्त करून पाहिली. परंतु सरोजिनी आपल्या कृतनिश्चयापासून तिळमात्र

ढळली नाहीं अशी मला माझ्या हेरांकडून खात्रीलायक बातमी कळली आहे.

कोदं० : तर मग सरोजिनी फारच चांगली मुलगी दिसते. हातांत आलेले सावज तिनें सोडून दिले नाहीं या तिच्या दूरदर्शीपणाची तारीफ करावी तेवढी थोडीच आहे.

मदा० : दुर्जयाच्या बरोवर सरोजिनीहि इकडे येईल तर तिला तिच्या या राजनिष्ठेवहूल मी माझ्या अर्धासिनावर बसण्याचा मान देईन.

कोदं० : आणि दुर्जयांना-

मदा० : कलिंग देशाचा राजमुगुट अर्पण करीन. पण दुर्जय अजून कसे परत येत नाहींत ? त्यांच्या भेटीकरितां माझें मन अत्यंत उत्कंठित झालेले आहे. वास्तविक एव्हांना ते परत यावयाला पाहिजेत. त्यांच्याकडची अजून कांहीच बातमी नाही का आली ? [सेवक येतो].

सेव० : सरकार, राजा दुर्जयांची स्वारी राजवाड्याबाहेर येऊन दाखल झाली आहे.

मदा० : काय ? दुर्जय आले ?

सेव० : होय सरकार.

मदा० : ही आनंदाची वार्ता आणल्याबद्दल हें घे तुला वक्षीस. (हातांतील कंकण काढून त्यास देते). जा. त्यांना क्षणमात्र राजवाड्याबाहेरच थांवण्यास सांग. त्यांच्या येण्याची आगाऊ सूचना त्याचेकडून न मिळाल्यामुळे त्यांच्या स्वागताची तयारी करण्यास आमच्याकडून थोडा विलंब होत आहे, याबद्दल आम्ही दिलगीर आहोत असें त्यांना कळीव. (सेवक जातो). कोदंड, चला, दुर्जयाला आपण सामोरे जाऊ या. अरे, त्यांच्या स्वागताची ताडबतोव तयारी करा. राजवाड्याच्या महाद्वारावर मी स्वतः त्यांचे स्वागत करणार. जा.—विजयदुंदुभीचा गजर करवा—त्यांना तोफांची सलामी द्या—सर्व फौज एकदम राजद्वाराशीं आणवून सैनिकांकडून त्यांचा जयजयकार करवा. चला, निघा सारे येथून. लागा एकदम तयारीला. अध्या घटकेच्या आंत राजवाड्यांत सर्वत्र राज्याभिषेकोत्सवाचा थाट दृष्टीस पडला पाहिजे. जा—उचला पाऊल. क्षणभरहि येथें थावू नका. माझें मन अगदीं उतावील झाले आहे. दुर्जयाला पहाण्यापेक्षांहि चंद्र-शेखराचें शिर या हाताने एका झटक्यासरशी चेंडूसारखें आकाशांत केव्हा भिरकावून देईन असें मला झाले आहे. चला, विलंब लावू नका. (कांही सेवक जातात). अरे, माझा साम्राज्यमुगुट आण. माझा तो पृथ्वीमोलाचा रत्नहार आण. माझे सर्व साम्राज्यवस्त्रालंकार घेऊन ये.

(सेवक तसें करतात). चढवा-हे सर्व अलंकार माझ्या अंगावर लौकर चढवा. सर्व साम्राज्यालंकारांनी मंडित होऊन नंतर मग भी आपल्या शत्रुला माझ्या तरवारीने कंठस्नान घालीन. माझी तरवार आण. दुर्जयाकरिता कर्लिगाचा राजमुगृट घेऊन ये. (दासी सर्व वस्त्रालंकार तिळा घालतात). आण-ती माझी तरवार, दे इकडे. पंचारती घेऊन दुर्जयांना ओवाळण्याकरितां तुम्ही सान्या राजद्वारावर वरोवर चला. सर्व स्तुतिपाठकांना गायनास प्रारंभ करण्यास हुकूम द्या. दुर्जयांनी राजमंदिरांत प्रवेश केला की त्यांच्यावर चोहों वाजूनी पुण्यवृष्टि होऊं द्या आण त्यांच्या नांवाचा प्रचंड जयघोष उडवून द्या. (तरवार हातात घेऊन) माझा शत्रु आज माझ्या हाती येणार ही कल्पना मनांत सारखी खेळत असल्यामुळे माझ्या मनाला केवढा उत्साह चढला आहे ! अखिल ब्रह्मावर्तीत माझी सत्ता कायम कर्जी होईल, याविषयीच्या चितेचा माझ्या अंतःकरणांत या क्षणी लवलेशहि उरलेला नाही. एवढा मोठा बलाढ्य शत्रु विकांत, पण मला आतां केवळ मशकासारखा वाढूं लागला आहे. आजचा दिवस म्हणजे खान्या चरित्राचा प्रारंभ आहे. या शुभ मुहूर्तविर या ब्रह्मावर्तच्या साम्राज्यसिंहासनावर माझी कायमची स्थापना झाली, की मी जगाच्या सर्व परिस्थितीचा रंग पालटलाच म्हणून समजा. यापुढे पृथ्वीच्या पाठीवर नांदणान्या सर्व वैभवशाली राजा-अधिराजा-महाराजांना माझे भाट बनून या मदालसेच्या पराक्रमाची, ऐश्वर्याची आण यशाची कवऱ्यांनी गावीं लागतील; सर्व घरमेंडखोर रथी-अतिरथी-महारथींना-आपला सर्व गर्व सोडून या मदालसेच्या प्रतापशाली राजदंडाखाली आपल्या उद्भास माना अत्यंत लीनपणाने लववाव्या लागतील; सर्व देशांना-सर्व राष्ट्रांना-सर्व राज्यांना-नव्हे प्रत्यक्ष या बलाढ्य सृष्टिसाम्राज्यालाहि-या ब्रह्मावर्तच्या सर्वशक्तिमान् संभ्राज्जीची आज्ञा शिरसामान्य करावी लागेल. (पडव्यांत वाचें वाजतात व जयघोष होतो). चला-सारे राजवाड्याच्या महाद्वाराकडे चला. स्तुतिपाठकांना गायनास प्रारंभ करण्यास इषारा द्या-चला-

[सर्व जातात].

प्रवेश पांचवा

स्थळ : राजवाड्याचे महाद्वार.

[बाहेर दुर्जय सैनिकांसह उभा आहे. आंतून मदालसा व कोंदंड सहपरिवार स्वागतार्थ बाहेर येतात].

मदा० (दुर्जयास) या-या-या-दुर्जय, या ब्रह्मावर्तीची महाराणी तुमचें प्रेमपुरस्सार स्वागत करतें. या-तुम्ही बजावलेल्या विनमोळ कामगिरी-वदल मी माझ्या गळचांतील हा पृथ्वीमोलाचा रत्नहार तुम्हांला माझ्या आदराचे चिन्ह म्हणून मोठ्या सन्मानानें अर्पण करतें;—आणि या कर्लिंग देशाच्या राजमुगुटानें तुमचें मस्तक भूयित करून तुमच्यासारख्या पराक्रमी वीराला मी माझ्या प्रेमालिंगनाचा मान देतें. माझ्या चरणाचें चुंबन घेण्याचा मानाचा हक्क तुम्हांला तुमच्या प्रशंसनीय कामगिरीच्या गौरवार्थ आम्हीं आजपासून वहाल केला आहे. (त्याच्या गळचांत आपल्या गळचांतील रत्नहार घालते व राजमुगुट त्याच्या डोक्यावर ठेवू लागते, तों तो दूर सरतो). कां? तुम्ही दूर कां सरतां? हा कर्लिंग देशाचा राजमुगुट तुम्हांला तुमच्या कामगिरीच्या मानानें कमी मोलाचा वाटतो का?

दुर्ज० : नाहीं सरकार. आपणांसारख्या महाराष्ट्रवाली चक्रवर्तीनें प्रसन्न होऊन मला एवढचा गौरवानें अर्पण केलेला हा राजमुगुट मी कमी मोलाचा कसा मानूं? पण महाराणी सरकार, या थोर सन्मानाला मी अगदी अपात्र असल्यामुळे मला त्यापासून दूर सरावें लागत आहे.

मदा० : नाहीं—असें म्हणून नका. दुर्जय, तुम्हीं माझ्या कटूचा दुसमानाला पकडून आणले आहे—तुम्हीं माझ्यो सिहासन आणि माझ्यो अस्तित्व निर्भय करून सोडले आहे—तुम्हीं माझ्या महत्वाकांक्षेच्या भव्य मंदिरावर हा दैदी-प्यामान कळस टेवला आहे. तेव्हांत तुम्हीं या सन्मानाला अपात्र म्हणून कसें म्हणतां येईल? म्हणून म्हणतें, या—असें दूर सरूं नका. ही मदालसा तुमच्या या विक्रमशाली मस्तकावर हा मुगुट ठेवण्यास अत्यंत उत्सुक ज्ञाली आहे. (मुगुट पुनः पुढे करते).

दुर्ज० : (तिचा हात अडवून) पण सरकार, आपली ही उत्सुकता फार काळ टिकणार नाहीं. आपण माझा एका क्षणानंतर अव्हेर कराल;—माझा धिकार कराल;—मला लाथेखालीं तुडवून टाकाल.

मदा० : काय? तुमचा मी अव्हेर करीन?—धिकार करीन? तुम्हांला लाथेखालीं तुडवून टाकीन? नाहीं—नाहीं—दुर्जय, मी माझ्या कार्यकर्त्या मित्रांशीं अशी वेमानपणानें कशी वागेन? मला कांहीं अंतकरण म्हणून नाहींच का? मला ईश्वरानें इतकी का पापाणहृदयी वनविले आहे?

दुर्ज० : तर मग सरकार, मी आपला भयंकर गुन्हेगार आहें. मला माझ्या गुन्ह्या-वदल माफी करा.—[गुडघे टेकून तिच्या समोर वसतो].

मदा० : तुम्हांला तुमचे सर्व अपराध माफ आहेत. या-या-हा राजमुगुट आपल्या शिरावर धारण करा आणि तावडतोब माझ्या दुस्मानाला माझ्यासमोर आणून दाखल करा. ही पहा माझी तरवार चंद्रशेखराचें रक्त प्राशन करण्याकरितां कशी 'आ' पसरून उभी आहे. तुम्ही तो कारटा नुसता माझ्या नजरेच्या टापूत आणून सोडलांत की, त्याच्यावर हिने झडप घातलीच म्हणून समजा.-ध्या-हा मुगुट ध्या-(मुगुट त्याच्या डोक्यावर पुनः ठेवूं लागते).

दुर्ज० : सरकार, चंद्रशेखराला मी पकडून आणलेले नाही !

मदा० : (एकदम मार्गे सरून) काय ? काय ?—काय म्हणतां तुम्ही ? चंद्रशेखराला पकडून आणलेले नाहीं ?

दुर्ज० : होय सरकार. पकडून आणलेले नाहीं.

मदा० : आणि तें कां म्हणून ?

दुर्ज० : कारण तो मला सांपडला नाहीं—त्याला मी पकडूं शकलों नाहीं.

मदा० : अरेरे—माझ्या मनाचा विरस झाला.—आणेचा भंग झाला. माझें सारें मनो-राज्य साफ वुडालें. दुर्जय, धिवकार धिवकार असो तुम्हांला आणि तुमच्या शौर्याला ! अहो, तुमची राजनिष्ठा या निकराच्या प्रसरंगी पारखी कशी झाली ? तुमचें माझ्यावरचें अलोट प्रेम या वेळीं कोठे दडी देऊन बसलें ? माझी कृपा संपादन करून या साम्राज्याचे आधारस्तंभ—या मदालसेच्या गळधांतील प्रत्यक्ष ताईत—होऊन राहण्याची तुमची महत्त्वाकांक्षा एकाएकी लयास कशी गेली ? तुम्ही माझ्याशीं वेमान झालांत—माझा सर्वस्वीं ज्ञात केलांत—

दुर्ज० : सरकार ! मी काय कहूं ? माझी राजनिष्ठा—माझें अलोट प्रेम—माझी महत्त्वाकांक्षा हीं सर्व काही अद्यापि जिवंत आहेत. आणि त्यांनीं माझ्या अंतःकरणांत या वेळीं भयंकर काहूर उसळून सोडले आहे.—वेमानीचा डाग सहन करण्याइतके निर्लंज मन नाहीं माझें. माझ्या हातुन आपल्या इच्छेचा भंग कधींहि झाला नसता. पण—महाराणी सरकार, पण—

मदा० : पण—पण काय ?

दुर्ज० : काय सांगूं ? माझें दुर्देव ओढवलें—माझे दुष्ट ग्रह माझ्यावर उलटले. मला बोलावयाला लाज वाटते. पण सरकारांच्या कदमापाशीं वेशरम-पणाने मला सर्व वृत्तान्त सांगितलाच पाहिजे. सरकार, माझी ती हलकट वेमान स्वामिद्रोही वायको विकांताला फितुर झाली.

मदा० : काय ? सरोजिनी विकांताला फितुर झाली ?

दुर्ज० : होय सरकार. तिने आपल्या पतीच्या कीर्तीला काळिमा फांसला. आपल्या उभय कुलांना नरकांत ढकलले. तिने चंद्रशेखराला आपल्या किल्यांत आश्रय दिला.-आपली साम्राज्यसत्ता झुगाऱ्हन दिली आणि चंद्रशेखरा-करितां आपल्याविसूद्ध माझ्या सर्व प्रजेला चिथावून वंडाचें निशाण उभारले.

मदा० : काय ? माझ्या विसूद्ध-या मदालसेच्या विसूद्ध वंडाचें निशाण ? अरेरे-माझे पित्त भडकून गेले.-माझ्याने माझा राग आतां आवरून धरवत नाहीं. माझ्याविसूद्ध माझ्या पदरस्या गुलामाच्या वायकोचे वंड ! छे-हे-हे मी साहून करें करूं ? नाहीं-नाहीं. आतां एका क्षणांत त्या निशाणाच्या चिंधड्या उडवून सरोजिनी दुनियेच्या पाठीवर होती की नव्हतीशी करून टाकते. पण दुर्जय, तुम्ही त्या बदमाय वंडखोर रांडेच्या मुसक्या आवरून तिला येथें गिरफदार करून कां आणिले नाहीं ? अगर तेथेल्या तेथेचे गर्दन मारून तिचें पारिपत्य कां केले नाहीं ? असें करण्याचा महाराणी मदालसेचे प्रतिनिधी म्हणून तुम्हांला पूर्ण अखत्यार होता.

दुर्ज० : अखत्यार होता, पण सरकार, तो अखत्यार वजावण्याचे माझ्या अंगांत सामर्थ्य नव्हते-

मदा० : काय ? सामर्थ्य नव्हते ? माझे वहादर शिपायी तुमच्या वरोवर असतां तुमच्या अंगांत सामर्थ्य नव्हते ? ही ब्रह्मावर्ताची बलाद्य सप्राज्ञी तुमच्या पाठीशीं चंग बांधून तयार असतां तुमच्या अंगांत सामर्थ्य नव्हते ?

दुर्ज० : सरकार, सरोजिनीने केलेली लढाईची कडेकोट तयारी पाहून मी भांबावलों.-मला तिच्यावर हल्ला करवेना-तिच्या तेजापुढे मी अगदी दिपून गेलों.

मदा० : अरेरे-हे भागुवाहिपणाचे उद्गार तोंडांतून काढतांना तुमची जिव्हा, दुर्जय, एकदम झारून कां जात नाही ? अशा प्रकारचे रडगाणे मला ऐकण्यापेक्षां तिकडल्या तिकडेच काळे तोंड करून मरून कां गेला नाहीं ? छे-छे-छे. नामर्दपणाची कमाल केलीत तुम्हीं. एका दीडदमडीच्या वायकोला भिडन पळून आलांत, लाज वाट नाहीं ? छे-तुमच्यासारख्या भ्याडाचें तोंडमुद्रां पहावत नाहीं माझ्याने. हातांत बांगड्या भरून एखाद्या भिकारड्याची बटकूर होऊन कां राहिलां नाहीं ? येथे हे काळे तोंड घेऊन माझ्यापुढे येण्याचे निर्जजपणाचे घाडस कां केलेत ?-

दुर्ज० : सरकार, आपल्या चरणांबांचून या दीन दासानें-

मदा० : वस. एक अक्षर तोंडावाटे काढून नका. कोदंड, या पळपुटचाला आतांच्या आतां तोफेच्या तोंडीं बांधून उडवून द्या. त्या कलिंग देशाच्या पवित्र

भुगुटाला यांच्या पातकी दृष्टीचा स्पर्शहि होऊ देऊ नका-तो माझी
रत्नहार त्यांच्या गळधांतून काढून घ्या.-तो त्याच्या अंगावरचा लकडी
पोयाख एकदम उतरा खाली. हा स्तुतिपाठ-हा विजयदुंडुभि-हा
जयजयकार-ही पुष्पवृष्टि-सारी एकदम वंद करा.-सलामीच्या तोफांची
सरवत्ती थांववा. लकडी मुजन्यास येणाऱ्या फोजेस परत पाठवा.-
त्याच्या स्वागतार्थ राजवाड्याच्या महाद्वारावर लावलेली तोरणे आणि
विजयपताका तीडून फेंकून द्या. माझ्या सर्व आशांची मदारमी याच्यावर
ठेवली आणि या हरामखोराने शेवटी मला असा दगा दिला. चला. या
पाजी कुञ्च्याला घेऊन जा माझ्या डोळ्यासमोरून.- गाडवावरून सर्व
नगरांत याची घिंड काढवून नगरावाहेरच्या समशानांत याला सुळावर
चढवा आणि कोल्हाकुञ्चांकडून या विश्वासधातव्याचे प्रेत फाडफाडून
खाववा.-

दुर्ज० : सरकार, एवढा कसूर माफ-

[रडूं लागतो].

मदा० : कसूर माफ ? हरामखोरा, माझ्या सर्व आशांचा चक्काचूर झाला.-
माझीं सारें जीवित भयाण झाले-आणि मी तुझा कसूर माफ करूं ?

दुर्ज० : सरकार, मी आपणांला अनन्यशरण आहें. मला क्षमा करा.-माझ्यावर
दया करा.- [मदालसेचे पाय धरतो].

कोदं० : तुझ्यासारख्या हरामखोरावर दया करण्याकरितां कांहीं देवाने दया
उत्पत्त केलेली नाहीं.-चला-उचला याला महाराणी सरकारांच्या
पायांवरून.- [सेवक पुढे सरसावतात].

दुर्ज० : (सेवकांस अडवून) नका-नका, मला असा दूर लोटून नका. मी निरपराधी
आहें. अनाथ आहें. मला पदरांत घ्या.-मला आपल्या पायाशीं आश्रय
द्या.- (पाय घटू घरून) मजवर दया झाल्याशिवाय मी हे पाय
सोडणार नाहीं.-

मदा० : चल. दूर हो मुर्दाड कुञ्चा. तुझ्यासारख्या नामर्दाला मदालसेच्या चरणांचा
आश्रय कालवर्यी मिळणार नाहीं.-

[त्याला लाथ मारते व राजवाड्यांत निवून जाते. दुर्जय तेथें वेशुद्ध
पडतो].

[पडदा पडतो].

अंक तिसरा समाप्त



अंक चौथा

प्रवेश १ ला

स्थळ : मृणलिनीचा राजधानीबाहेरील बाग.

[दागेच्या मध्यभागी एक समाधि असून तिच्यासमोर एक पुतळी आहे
असा देखावा. वेपांतर केलेला विक्रांत पुतळी-जवळ उभा आहे].

विक्रां० : (स्वगत) तीन प्रहर रात्र उलटून गेली ! अरुणोदयाचा समय जवळ^१ येऊन ठेपला ! हा चंद्रसुद्धां आपल्या प्रियकरणीला सोडून कट्टी होत्साता-पण आपल्या नित्यकर्मसि लागण्यास निघाला; परंतु माझे पाय या ठिकाणाहून अजून कां हालत नाहीत ? या प्रतिमेने मला आपल्या पायांशी जसें कांहीं जखडून टाकले आहे. मी प्रयत्न करतो; परंतु हे अवयव माझी आज्ञाच मानीत नाहीत. प्रिय देवांगने नुसत्या पापणाऱ्या प्रतिमेच्या रूपाने प्रकट झाली असतांहि जर तू माझें खरे जीवित क्षणमात्रांत आकर्षणं करून घेतले आहेस तर प्रत्यक्ष स्वर्गातून खालीं उत्तरून आलीस तर मी तक्षणीं तुझ्या स्वरूपांत लीन होऊन जाईन कीं काय कळत नाहीं. पण छे—आतां ती आशा कशाला पाहिजे ! या विक्रांताला आतां तें मनोहर रूप कोठून दृष्टीस पडावयाला ! यापुढे हें अंतःकरण स्त्रीप्रेमाच्या सुखाला कायमचे अंतरले. लाडके, सोड—सोड—माझा जसजसा अधिक वेळ तुझ्या प्रतिमेच्या सहवासांत जात आहे तसेतसे माझें हूद्य शोकाच्या आवेगांनी भरून येत आहे ! आजपर्यंत ज्याच्या नेत्रांतून दुःखाचा एक अथूहि गळला नाहीं, त्याला आतां हे दोन नेत्र अशूंचा पुर ओसरून जाण्यास कमी वाढू लागले आहेत. सोड—मला आतां येथे थांववत नाहीं. लाडके, तुझें स्मरण करून तुझ्या प्रेमास्तव घटका अर्ध घटका तरी निदान शोकाला स्वैर वाहूं देणे मला कमीपणाचे वाटत नाहीं. उलट मी तर तें आपले परम पवित्र कर्तव्यच समजतों. पण, स्थळकाळाचा नको का विचार करावयाला ? सोड—जाऊं दे मला. प्रिये—

पद-(राग-बैहाग; ताल-धमार).

शोक धनतर भडकला खळ ।
साहवे नच ताप हा पळ ॥
हृदय वित्तुनि सलिल-रूपे ।
लोटले झणि नयनि खळखळ ॥
तेच चरणीं वाहुनी तव ।
करिन भावें प्रेम-तर्पण ॥
थोर-मन तू करुण-सरिता ।
पर्दरि वे हा रमणि, नत जन ॥ ॥

देवांगने, तुङ्या थोर उपकारांच्या मानाने ही माझी सेवा अल्प आहे. पण लाडके, मी काय करूँ ?

पद-(चाल-सदर).—
दास तव हा दीन निर्धन ।
केवि फेडिल थोर तव कृण ? ॥ १ ॥
प्रणयमय या अलकरणांविण ।
नाहिं दुसरे जवळि लव धन ॥ २ ॥

[पुतळीवर अथु गळीत उभा राहतो. मृणालिनी हार व
पूजेचें साहित्य घेऊन प्रेमगीत गात प्रवेश करते.]

मृणा० : (स्वगत) या प्रेमाचा महिमा किती अतर्क्य आहे !

पद-सखे री मैका पिया विन०—

जागी या सारे मानिति प्रेम-बला । नभ वसुधामुख
चुंबित प्रेमे विघुरता सुधा विमला ॥ ध्रु० ॥
सोडुनि नभ चालला शशि हा जातां निशा ।
प्रबलहि परि न तोडवे मृदूला प्रेम-पाशा ॥
धांवत प्रियदर्शनाते ही उषा प्रेमाकुला ।

विकां० : (स्वगत) कोकिलेपेक्षांहि मधुर कंठाने या प्रभातकाली प्रेमरसाचे गोड
वर्णन करणारी ही कोण वरे स्त्री असावी ? सर्व सृष्टीतील प्रसन्नता
एकत्र करून प्रेमासारख्या प्रसन्न रसाचे यथार्थ वर्णन करण्याकरितां
विद्यात्याने ही नवीन सरस्वतीच तर निर्माण केली नाहीं ना ? का
प्रथम प्रतिमारूपाने प्रकट होऊन नंतर प्रत्यक्ष दर्शनाने या आपल्या

दासाला पावन करण्याकरितां ही देवांगनाच प्रेमगीत गात स्वर्गातून
भूलोकीं उतरलीं आहे ?

मृणां० : (विक्रांतास पाहून) कोण ? — कोण आहे तेर्थे उम्भे ?

विक्रां० : (पुढे होऊन) भिण्याचें कारण नाहीं. मी एक निरूपद्रवी प्राणी आहे.

मृणां० : निरूपद्रवी प्राणी ?

विक्रां० : होय. निरूपद्रवीच नाहीं तर काय ? तूं ज्या सर्वसमर्थ प्रेमाचे शोत
गात होतीस, त्याच्या तावडींत सांपडल्यावर प्राण्याच्या अंगची योग्यता
शिल्लक राहते कोठे ?

मृणां० : आपणांसारख्या निरूपद्रवी प्राण्यांनी या उद्यानांत प्रवेश करण्याचें कारण
काय ?

विक्रां० : याचें उत्तर मी काय देऊ ? प्रेमानें गुलाम केलेल्या प्राण्याच्या हालचाली
जर स्वतंत्र असत्या तर येथे मी कां आलों याचा मला उलगडा
करता येता.

मृणां० : आपणांला येथे येतांना कोणाचा प्रतिवंध झाला नाहीं ?

विक्रां० : नाहीं. कोणाचाहि प्रतिवंध झाला नाहीं. सर्व ब्रह्मांडांत अव्याहृत संचार
करणाऱ्या प्रेमावरोवर फिरणाराला मजाव करण्याला कोण समर्थ
आहे ?

मृणां० : आपल्याला प्रेमानें अगदी वेड लागलेले दिसते.

विक्रां० : पण प्रेमानें वेड लावलेले नाहीं कोणाला ?

पद-वन आए सखि शामभाज०—

विलसत जग अभिनव प्रणय-जाल । मर्ति पडुनि भूल
अनुरुहि बलधर सुर सकळ फसति जरि भुवन-पाल ॥ ध्रु० ॥
कोटि सूर्य हे प्रचंड फिरीत गगनि । खेळवीत प्रेमसूत्रधार
त्यांस । अंगुलिवरि सर्वकाल ॥ १ ॥

तेव्हां प्रेमाच्या मंजुल आलापांनी वेडचा होऊन या सर्व ईश्वरी शक्ति
सुद्धां जर मूढाप्रमाणे भ्रमण करीत आहेत, तर त्याच्या जाढूने भारला
जाळत सारी रात्र या उद्यानांत मी भटकत फिरावें यांत नवल तें काय?

मृणां० : काय ? प्रेमाच्या वेडानें आपण सारी रात्र या उद्यानांत भटकत आहात ?

विक्रां० : होय, भटकत आहें खरा.

मृणां० : तर मग आपण आपल्या ठिकाणाचा मार्ग चुकलांत वाटते ?

विक्रां० : नाहीं. मी मार्ग चुकलो नाहीं. सूर्यप्रकाशालाही अगम्य असणारे मार्ग
ज्याच्या प्रकाशांत स्पष्ट दिसतात आणि इष्ट स्थळीं अचुक नेऊन
पोहोंचवित्तात तें प्रेम प्रत्यक्ष माझें मार्गदर्शक होतें. मग मला माझ्या
ठिकाणची भूल कशी पडेल ?

मृणां० : म्हणजे आपण शोधीत होतां तें ठिकाण हेच की काय ?

विक्रां० : होय. हेच तें ठिकाण. येथेच माझ्या प्रेमाचा निधि याने जतन करून ठेवलेला होता तो मी शोधीत होतों.

मृणां० : आपल्या प्रेमाचा निधि या उद्यानांत ठेवलेला आहे ?

विक्रां० : या उद्यानांत नव्हे तर आपण उभें आहोंत या ठिकाणी.

मृणां० : या ठिकाणी ?

विक्रां० : होय. याच ठिकाणी. कारण अखेरीस या प्राणापेक्षांहि प्रिय असणाऱ्या लोकोत्तर वस्तूचें दर्शन मला येथेच घडले.

मृणां० : छे-हें संभवेल तरी कसें !

विक्रां० : संभवेल कसें ? हें पहा, या येथें त्या पवित्र दिव्य वस्तूचें स्मारक उभें आहे. [पुतळीकडे बोट दाखवितो].

मृणां० : काय-काय ? हें आपल्या दिव्य प्रेमाचें स्मारक !

विक्रां० : होय. जेथें माझे हृदय सदैव लीन झालेले असें तेच हें ठिकाण. आजपर्यंत समरांगणावर सदा विजयी असणाऱ्या अजिक्य वीराला आपल्या गुणांनी सर्वस्वी वश करून टाकणाऱ्या देवतेची हीच ती मनोहर प्रतिमा.

मृणां० : काय ? आपण काय वोलत आहां हें !

किक्रां० : नाहीं, मी भलतेच वोलत नाहीं. ज्या जागेवर ही पाणाची मुख्य प्रतिमा उभी आहे, तेथेच माझी प्रियतमा-या अंतःकरणाची स्वामिनी-आपल्या दासाकडे प्रेमलोलुप दृष्टीने पहात उभी आहे.

मृणां० : प्रेमाच्या वेडांत आपण आंपले देहभान पार विसरून गेलां आहांतसे वाटते.

विक्रां० : नाहीं-नाहीं. मी माझे देहभान विसरलों नाहीं. मी चांगला शुद्धीवर आहे.

मृणां० : तर मग या पुतळीला आपण आपल्या प्रियेची प्रतिमा कशी समजलांत?

विक्रां० : कां वरे ? या सुंदर प्रतिमेत माझ्या लाडकीचे अलीकिक सौंदर्य सांठलेले तुला स्पष्ट दिसत नाहीं ? हें लावण्यरसाचे ओतलेले मुखकमल माझ्या प्रियेच्या दैवी गुणाचे तेज प्रकट करीत नाहीं का ?-इकडे पहा, या प्रभातसुंदरीच्या प्रसन्नतेलाहि लाजविणारें हें या मुखावरील मनोहर हास्य पहा. तें हास्य पाहून सर्व चराचर विश्व आनंदानें उचंबळून नाचू लागलेले अनेकवार मीं या डोळचांनी पाहिलेले आहे. चंद्राला अमृतकला याच गोड हास्यापासून प्राप्त होत असे. कारण, माझ्या लाडकीच्या मुखावरील हें हास्य क्षणमात्र लोपल्यासारखे झालें कीं, हा चंद्र तत्काल

निस्तेज होई. आतांच पहा ना. हे या चंद्राच्या दृष्टीस पडैनासे ज्ञात्यो-
मुळे तो कसा कलाहीन झाला आहे, आणि असले हे म्लान वदन
लोकांना दाखविण्याची लाज वाटू लागल्यामुळे तो धितिजाच्या पड्या-
आड लपू पढात आहे. असें हे अमृताहृनहि मधुर हास्य माझ्या लाडकीच्या
मुखाशिवाय इतरत्र कोठेहि मी पाहिलेले नाही. मग सांग, अनुपम
लावण्याचे भांडार अशी ही प्रतिमा माझ्या लाडकीवांचून दुसरी कोणाची
असणार ?

मृणां० : आपण मला यापूर्वी कधीं पाहिले आहे का ?

विक्रां० : छे-तुला मीं आजपर्यंत कधींच पाहिलेले नाही.

मृणां० : मग या माझ्या प्रतिमेवर आपण आपल्या प्रियकरिणीचा आरोप कसा
करतां ?

विक्रां० : म्हणजे ? ही प्रतिमा तुझी आहे ?

मृणां० : होय. माझी आहे.

विक्रां० : अरेरे—तर मग माझ्याकडून मोठी चूक झाली. पण हे असें कसें जाले !

इतक्या अलौकिक गुणांच्या ऐश्वर्यनि मंडित झालेली दुसरी स्त्री या
पृथ्वीवर कोठून आली ? पण नाही.—मी चुकलोंच. ही प्रतिमा तुझीच
खरी. मला धमा कर. न कळून मी तुझा उपमदं केला, यावद्दल मला
अत्यंत वाईट वाटत आहे. विश्वासानें अंधलच्याप्रमाणे ज्याच्या मागोमाग
येथवर आलो, तें प्रेम माझा शेवटी असा घात करून मला तोंडघणी
पाडील असे मला वाटले नाही. पण माझ्या लाडक्या देवांगनेची
रूपगुणांत इतकी स्पर्धा करूं पढाणारी तूं कोण आहेस ?

मृणां० : काय ! देवांगनेची ! अगदाई आपण महाराज—

विक्रां० : होय. तोच मी हतभागी प्राणी. पण तूं कोण आहेस ?

मृणां० : महाराजांनी मला ओळखले नाहीं तरी मी महाराजांना अपरिचित
नाही. मला महाराजांनी पाहिलेले आहे.

विक्रां० : मी तुला पाहिलेले आहे ! छे—मला नाहीं वाटत. पण—पण—तूं
मृणालिनी—श्रीकांताची कन्या मृणालिनी तर नव्हेस ?

मृणां० : होय. तीच मी.

विक्रां० : मृणालिनी, मी तुझा अत्यंत अन्यायी आहे. जिने माझ्या लाडकीला व
मुलाला सद्गति देऊन मला आपले ऋणी केले, तिच्या या परमपवित्र
प्रतिमेवर भलताच आरोप करून मी केवऱे पातक केले ! मृणालिनि, न
जाणतां घडलेल्या या अपराधावद्दल राग मानू नकोस. देवांगनेच्या

दहनस्थानाच्या दर्शनाच्या उत्सुकतेने माझे मन मूढ झाले होते. त्यामुळे
हा प्रमाद मजकून घडून आला.

मृणा० : यांत प्रमाद तो कसला !

विक्रां० : हे तुझे शब्द आळया अपराधाची क्षमाची मी समजतों. पण मृणालिनी,
माझ्या देवांगनेचे दहनस्थान कोठे आहे तर मग ? माझे मन त्याच्या
दर्शनाकरितां उत्सुक झाले आहे. तेव्हां मला तेथे घेऊन चल.

मृणा : महाराज, देवीचे दहनस्थान हें पहा या वाजूला आहे.

विक्रां० : दाखीव-दाखीव मला तें माझ्या त्रियतमेचे परमपवित्र दहनस्थान
दाखीव. मला त्याच्या दर्शनाने पावन होऊं दे.

मृणा० : (छत्रीकडे बोट दाखवून) महाराज, हें पहा तेंस्थान. त्यावरच हें समोरचे
देवालय उभारले आहे. देवी देवांगनेच्या पवित्र अस्थि याच छत्रीखाली
समाधिसुखाचा आस्वाद घेत आहेत.

विक्रां० : काय ? काय म्हणतेस तू मृणालिनी ! मी हें समोर पहात असलेले
मनोहर मंदिर माझ्या देवांगचे आहे ! याच सुवर्णाच्या कळसासाच्या
खाली देवी वसुंधरेच्या रत्नमयगभीत माझ्या देवांगनेच्या पवित्र देहाचा
अवशेष ठेवलेला आहे ? पण मृणालिनी, हें मंदिर यावर कोणी
उभारले ? माझ्या लाडकीचा एवढा गौरव कोणी केला ? मला आपल्या
उपकारांचा दास कोणी वनवून सोडला ? बोल. मृणालिनी, बोल. मला
त्या पुण्यवंताचे दर्शन घेऊं दे. मला आपली कृतज्ञता त्याला प्रकट करूं
दे. त्या उदाराच्या चरणदर्शनाकरितां माझें मन आतुर झालेले आहे.
सांग, तो महात्मा कोण आहे तें कलूं दे मला. कां ? तूं अशीं स्तब्ध
कां ? तूं बोलत कां नाहीं ? तुझी बाणी एकदम अशी मूक कां
व्हावी ? पण हें तुझेच-तर औदार्य नव्हे ? होय. होय, हें तुझेच कृत्य
खास. मृणालिनी, जी स्त्री मदालसेच्या उग्र कोपाला बळी पडली व
जिच्या पवित्र देहाला जिवंतपणी अधमांनी श्वापदांच्या तोंडीं दिले, त्या
माझ्या लाडकीच्या अस्थीवर तूं हें एखाचा देवतेला साजेसे मंदिर
वांधविलेस ! अहाहा ! केवढा तुझा हा थोरपणा ! मृणालिनी,
खरोखर तूं या भूलोकीची स्त्री नसून कोणी तरी स्वर्गीय देवता आहेस !
या तुझ्या उपकारांबद्दल मी तुझा कसा उतराई होऊं ?

मृणा० : यांत उपकार ते कसले ? माझें कर्तव्य मी वजावले.

विक्रां० : हें उत्तर तुझ्या शालीनतेला अधिकच शोभा देत आहे. पण मृणालिनी,
तूं राजधानीतील आपल्या सुर्वण प्रासादांत रहात असतां येथे अशा
प्रातःकाळीं अवचित कशी आलीस ?

मृणां० : महाराज, देवीचे और्ध्वदेहिक संस्कार केल्यापासून मी येथेच राहिले आहे.

विक्रां० : ती कां म्हणून ?

मृणां० : देवीच्या समाधीचें रोज त्रिकाल पूजन करण्याचा मी नियम केला आहे.

विक्रां० : काय ? देवांगनेच्या या समाधीचे त्रिकाल पूजन करण्याचा तू नियम केला आहेस ?

मदा० : होय.

विक्रां० : तर मग इतक्या प्रातःकाळीं आपली मुखशय्या सोडून तू येथे या भूगभिच्या मंचकावर कायमचें शयन करण्याच्या एका अनाश व अनाश्रित स्त्रीचें प्रभातपूजन करण्यास आली आहेस. मृणालिनि, तू मला अगदीं भांगावून सोडले आहेस. या वेळीं देवांगनेच्या वियोगावट्टल दुःख करावें, का तिच्या परमभाग्यावट्टल आनंद मानावा हेच मला कळत नाही. मृणालिनि, तू मला आपल्या या हृत्यानें आपला कायमचा कृष्णी करून ठेविले आहेस. माझ्या देवांगनेच्या या समाधीचें वंदन करण्यास माझें मन अत्यंत उत्सुक असताहि मला तुझे अभिनंदन केल्यावाचून पुढे पाऊल टाकवत नाही.

मदा० : महाराज, एवढचा अनुग्रहाला मी पात्र नाही.

विक्रां० : मृणालिनि, तू कांहीं म्हण. माझें मन तुझ्याविषयीच्या आदरदुद्दीनें भरून गेले आहे. मला समजत नाहीं, पण एखाद्या देवतेच्या सत्मुख उभा असतांना जसे शब्द वाणीवाटे बाहेर पडावेत तसे शब्द तुझ्या सात्रिध्यांत असतांना माझ्या मुखांतून निघत आहेत.

मृणां० : महाराजांच्या थोर स्वभावाला अनुसूनच हा माझा गौरव होत आहे. वाकी हा माझ्या सात्रिध्याचा प्रभाव नसून या छत्रीखालीं समाधींत निसरन असलेल्या देवतेच्या सात्रिध्याचा प्रभाव आहे.

विक्रां० : मृणालिनि, माझ्या लाडक्या देवांगनेसंवंधानें तुझे हें उत्कृष्ट प्रेम पाहून माझें मन आनंदानें उचंचवळून येत आहे. (समाधीस उद्देशून) हें देवि देवांगने, या माझ्या चर्मचर्यूना जरी तूं दिसत नसलीस तरी या अंतर्दृष्टीला तुझी दिव्य तेजोमय मूर्ति स्पष्ट दिसत आहे. तुझें प्रेमपूजन या वेळीं मला अन्य कोणत्याहि प्रकारानें करता येत नाहीं. तथापि लाडके,

पद : (राग-पूर्वी; ताल-ज्ञपताल).

आजवरि नांदले राज्य तव ज्या स्थली ॥

प्रीति-कमला जिथें वसति करि आपुली ॥ ध्रु० ॥

प्रिय तेंच हृत्कमल । अनुराग दल विमल ॥

वाहतो चरणि तव कांत विनंतांजलि ॥ १ ॥

मृदा० : महाराजांनीं, देवीच्या पूजनाकरितांच तयार केलेला हा हार ध्यावा.
(हार पुढे करते).

विक्रां० : या माझ्या हृदयकमलाहून या हारांतील पुष्पे अधिक मोलांचीं आहेत का ? पण थांव. (हार घेऊन) हा हार तू—मृणालिनीने—मोठचा भक्तीने या देवतेला वहाण्यास तयार केला आहेस नाहीं का ? तेव्हां यांतील फुलांचेच काय—पण फुलांच्या प्रत्येक पाकळीचेहि मोल या माझ्या प्रेमानें ओर्थंबलेल्या हृदयकमलाहून निःसंशय अधिक आहे. [समाधीस हार वाहून डोके टेंकून घसतो].

मृणा० : (स्वगत) या स्त्रीप्रेमाचें सामर्थ्य किती अगाध आहे पहा.

पद अवचित गेले किकर कर्रिं—

प्रेमल—ललना—प्रेम अतुल—वल ।

प्रवल अजित पति मानस जिंकुनि ।

दाखवि कुतुहल । प्रेम अतुल—वल ॥ श्रू० ॥

चरणीं ज्याच्या सुविनत भावें ।

लोकगालही लीनचि व्हावें । तोहि वीरवर,

प्रणय—विकल—मन, चुंवी अवनितल ॥ १ ॥

विक्रां० : मृणालिनि, पांच वर्षांपूर्वी मागधाचें वंड मोडण्याच्या कासीं देवांगनेने मला जी मदत केली—तिच्याच तोडीची तुझी आजची कामगिरी आहे. असो. तुझे माझ्यावर अत्यंत उपकार आलेले आहेत. त्यांच्या मानानें मजकडून तुझी कोणतीहि सेवा घडून येणे शक्य नाहीं. पण थांव. माझ्या आदराचें चिन्ह म्हणून मी तुला ही मुद्रिका देतो, इचा तू स्वीकार कर. दोन वर्षांपूर्वी महाराज विक्रमादित्यांनी सर्व प्रजाजनांच्या संमतीने मला ब्रह्मावतीचें साम्राज्यपद तिसऱ्यानें अर्पण करण्याचा प्रवत्न केला. त्या प्रसंगीं राज्यपदाचा स्वीकार न करण्याचा माझा अटल निश्चय पाहून महाराजांनीं प्रसन्न होऊन, राजप्रीतीची व लोकप्रीतीची घोतक म्हणून ही तरवार व ही मुद्रिका मोठचा प्रेमाने मला वक्षीस दिली. त्यानंतर ही मुद्रिका मी माझ्या निर्मळ प्रेमभावाचें चिन्ह म्हणून देवांगनेच्या बोटांत घाटली होती ती मी आतां तुला तुझ्या देवांगनातुल्य चारिच्यावहूल प्रेमादरपूर्वक अर्पण करीत आहें. तिचा तू स्वीकार कर. या मुद्रिकेच्या रूपानें या विक्रांतानें आजवर संपादिलेली कीर्ति—अलौकिक लोकप्रियतेचें अमूल्य भांडार—मीं तुझ्या स्वाधीन करीत आहे. परमेश्वर तुला देवांगनेप्रमाणेच सर्व प्रजाजनांच्या प्रेमास पात्र करो !

[तिच्यापुढे आंगठी धरतो.]

मृणां० : मी एवढधा सत्कारास पात्र नाहीं. तथापि महाराजांचा प्रसाद म्हणून मी या मुद्रिकेचा स्वीकार करते.

विक्रां० : (समाधीवरूप उत्तर) माझे गुप्त ठिकाण सोडून या स्थानाचे दर्शन घेण्याकरितां मी काल रात्रीं वेप पालटून निघालों. माझे मित्र माझी मार्गप्रतीका करीत असतील. हें स्थळ सोडून जाण्यास माझे पाय निघत नाहीत. पण निरुपायास्तव गेले पाहिजेच. तेव्हां येतों मी आतां तुझ्या उपकारांनी मी सदैव बद्धच असावें अशी इच्छा आहे.

मृणां० : महाराजांच्या चरणाची-

विक्रां० : (मधेच) तको-मृणालिनि, असे शब्द मुखावाटे काढून नकोस. तूं फारच उच्च योगीतील प्राणी आहेस. तुझ्यासंवंधाने आम्ही आदरभावच बाळगला पाहिजे. चालूं दे. तुझी उपासना चालूं दे. तूं या देवतेचे मंदिर स्थापून तिची जितक्या भक्तीने पूजा करीत आहेस तितक्याच आदराने मीहि या हूदयमंदिरांत तुझी उपासना करीन. इला परलोक सुखाचा व्हावा म्हणून तूं प्रार्थना करीत असतां, तुला परमेश्वराने सर्वदा सर्वत्र मुख्यी ठेवावें अशी मीहि परमेश्वराजवळ करुणा भाकीत असेन. वरें, येतों मी आतां. हा तुझा आम्हां उभयतांवरील लोभ असाच वृद्धिगत होवो.

[ती नमस्कार करते. तो तिला उचलतो. समाधीकडे पहात पहात जाऊ लागतो.]

विक्रां० : (स्वगत)

पद-हे विधुवदन मन मोहिते०

या नव-कमल-दल कोमला ।

तनुला, अनुदिनि ही अवगणुनि शिणवि कां ।

यौवनमङ्गित वाला ? ॥ ध्रू० ॥

प्रकट ज्ञालि ही पतितपावना । गंगा स्नेहरसाला ॥

आदर निर्मल केवल याला । कारण केवि महाला ! ॥ १ ॥

[जातो.]

मृणां० (विक्रांताकडे पहात स्वगत).

पद-छागयो रे तेरे नयनों में (राग-मांड; ताल-दादरा.)

भान हरी हा । मोहि नयना मना ॥ ध्रू० ॥

जिकोनि अबला, तनू-रोमरोमीं । सत्ता वलाने-

विहार करी हा ॥ १ ॥ मोहि नयना मना०-

नयनांत खेळे; श्वरणांत बोले । हृदयांत डोले

प्राणसखा हा ॥ मोहि नयना मना ॥ २ ॥

अहाहा ! आतांपर्यंत मी कशी ब्रह्मानंदांत तल्लीन ज्ञाले होतें ! माझ्या दुःखाचा मला विसर पडला होता ! माझें मन माझ्या प्रियकराशीं कसें अगदीं तादात्म्य पावले होतें ! पण हाय ! आतां पुन्हां या भयाण जगांत भ्रमिष्टासारखे भटकत फिरणे मला भाग आहे. (पुतळीजवळ जाऊन उभी रहाते व पाढून दचकते). पण हें काय ! या प्रतिमेवर हे जलाचे विदु कोठून आले ? समजले. ही देवांगनेचीच प्रतिमा समजून वियोग-दुःखानें विवहल ज्ञालेल्या महाराजांच्या नेत्रांतून वाहिलेले हे शोकाश्रु आहेत. अहाहा ! सखे प्रतिमे, धन्य-धन्य आहेस तू ! तुझे अंग आणि चरण प्रियकाराच्या प्रेमाश्रूनीं भिजलें हें तुझे केवढे भाग्य ! माझें असें भाग्य कधीं उदयाला येईल का गे ! सांग. गडे, सांग. तू अशी कोणती तपशचर्यां केलीस तें कळू दे मला. काय ? उन्हांतान्हांत-थंडीवाच्यांत एकसारखी एकनिष्ठेने तूं या देवीपुढें आज पंथरा दिवस हात जोडून तिची प्रार्थना करीत आहेस त्याचें हें फल ? तर मग मीसुद्धां देवोच्या पुढें नम्र होईन आणि तुळ्यावर जसा तिने वरप्रसाद केला तसा मजवर करीपर्यंत मी तिच्या पायांवरून उठणार नाहीं. (समाधीवर डोके टेवते, तों तिच्या डोक्यावर विक्रांताने वाहिलेला हार पडतो). अगवाई ! हें काय वरें ! हा हार माझ्या मस्तकावर कोणी टाकला ? माझी प्रार्थना तर फलास आली नाहीं ना ? होय-होय. हेंच खरें. देवीने माझी करुणा ऐकली. तिला माझी दया आली. व तिने उदार अंतःकरणाने या हाराच्या रूपाने आपल्या पतीचे-माझ्या प्रियकराचे-हृदय मला प्रसाद म्हणून दिलें. अहाहा ! हे पुष्पहारा-

पद-रे व्रम वंद आईलो०-

मधु-मधुर प्रणया-लया । होसि तूं चिर मंगल-दायी
विकट प्रणय-पर्थि रुचिर शकुन ॥ श्र० ॥

प्रेय-सुरस-मय रमण-हृदय तूं । स्वशिरीं धरिन लवलाही ॥ १ ॥
प्रति-दल चुंबुनि दृढ आलिंगन । पुलकित तनु विगला ही ॥ २ ॥

(हार गळचांत घालते) पण माझ्या या प्रियकराच्या हृदयाचे जतन मी कसें वरें करूं ? देवीच्या वियोगानें कष्टी ज्ञालेले तें कोमल मन मी कसें वरें रिजवूं ? या हाराप्रमाणें तें नाजूक हृदय दुःखतापानें कोमेजून जाणार नाहीं का ? मधांजीं येथून जातांता महाराज या समाधीकडे वरचेवर वळून पहात होते, तेव्हां त्यांचे दोळे कसे अंगदीं अश्रूनीं भरून आले होते. देवा, या उदार आत्म्यानें असें दुःखांतच राहिलेले आयुष्य कंठावयाचे कारे ! त्या कुसुमादूनहि मृदु असलेल्या हृदयाला या

स्त्री-वियोगदुःखाचे आधात सर्वैव असेच सहन करणे भाग आहे ना ?
 (थांवून) देवीच्या मार्गे आपल्यावर देवीइतकेच प्रेम करणारा दुसरा
 कोणी प्राणी आहे, असें जर त्यांना कळलें तर त्यांच्या मनाला थोडेसे
 सुद्धां सुख वाटणार नाहीं का ? कां वरें नाहीं वाटणार ! वाटलेच
 पाहिजे. प्रेमी माणसाच्या प्रेमानें वरी होणार नाहीं अशी एक तरी
 जखम या जगांत आहे का ? पण माझें हें प्रेम त्यांना कसें कळणार ?
 माझी सखी म्हणून त्यांना हें माझें हृदगत कोण जाऊन सांगणार ? पण
 हें काय ? मी अशी वुचकळचांत कां पडले ? प्रीति ही स्वतःच बोलकी
 असतां तिला दुसऱ्याची जरुर काय ? वाणीची उत्पत्तिच मुळीं जिच्या-
 पासून तिला वाणीच्या गुलामांचे साहाय्य हवें कशाला ? हे प्रीतिदेवते,
 तू आम्हां कुमारीजनांची सखीं आहेस. तेव्हां तू माझें एवढे काम कर-

पद—जमुनातट राम खेले०—

करुणा करि जाहं सखे जाहं ॥ ध्रु० ॥

कळवुनि माझा निर्मल प्रेमा ।

सुखवि विकल हृदया वाहं ॥ १ ॥

प्रणय—मंजुला बोलुनि बोला ।

विरह—विलाप लया नेहं ॥ २ ॥

[पददा पडतो].

प्रवेश दुसरा

स्थळः—मदालसेचा राजवाडा.

[कोदंड, दुर्जंय, कामगार व कैद करून आणलेले सरदार].

कोदं० : विकांताच्या सध्यां आमच्याविरुद्ध काय खटपटी चालल्या आहेत याची
 तुम्हांला पूर्ण माहिती आहे अशी आमची पक्की खात्री झाली आहे.

दुर्ज० : आणि इतके असूनहि जर तुम्ही आम्हांला कांहीं सुगावा लागूं देणार
 नाहीं तर वायकांमुलांसुद्धां तुमचीं ढोकीं मारलीं जातील.

१ कैदी० : खुशाल आमचीं ढोकीं मारलीं जाऊ या.

[मदालसा व मृणालिनी येतात].

मदा० : मृणालिनी, माझी कृपा अशी लाथाढूं नकोस.

मृणा० : तुझी कृपा संपादून मला काय मिळवावयाचे आहे ? तू मला काय
 देणार ?

मदा० : माझा स्नेह संपादन केलास तर इहलोकचीं सर्व सौख्ये मी तुला प्राप्त करून देईन.

मृणा० : वाई, नको. तुझ्या त्या सुखांचा वारामुद्रां नको. रौरवाची कायमची रहिवाशी होऊन राहण्याची माझी महत्त्वाकांक्षा नाहीं.

मदा० : देवांगनेसारखी गति होण्याचे तुला डोहाळे लागलेले दिसतात.

मृणा० : देवांगनेसारखी गति मिळण्याइतके भार्य कोठे आहे माझे ?

मदा० : भिंऊ नकोस. देवांगनेप्रमाणे तुझ्याहि कपाळाचा रौरव चुकत नाहीं ही खात्री असू दे.

मृणा० : वाई, रौरव तुझ्याकरितां राखून ठेवण्यांत आलेला आहे. देवांगना ती पहा स्वर्गत परमेश्वराच्या अध्यासिनावर विराजमान झालेली आहे.

मदा० : फार उत्तम. तुलाहि तेथेच पाठविते थांव. (कोदंडास) कोदंड, हे हरामखोर काय म्हणतात ?

कोदं० : हे सारें वेडे पीर आहेत.

दुर्ज० : असल्या माथेफिरुंचीं डोकीं ठेचल्यांचून हे बठणीवर येणार नाहीत.

मदा० : यांच्या वायकांमुलांना पकडून आणविले आहे ?

कोदं० : होय सरकार.

मदा० : ठीक आहे तर. हे वंडखोर जर आपला हटु असाच चालवितील, तर यांच्यासमोर पहिल्यानें यांचीं मुळे कापवा. तेवढ्यानेंहि यांचे डोळे उघडले नाहीत, तर त्यांच्या वायकांचे-त्यांच्या आयावहिणीचे-त्यांच्या डोळचांदेखत भयंकर हाल हाल करवा. आपल्या वायकांच्या यातना पाहूनहि या फत्तरांची अंतःकरणे द्रवलीं नाहीत, तर वायकांचीहि कत्तल उडवा. आणि इतकें झाल्यावरहि त्यांचा हटु कायमच टिकला तर शेवटी त्या सर्वांना दगडांनी ठेंचून मारवा.

कोदं० : जशी सरकारांची आज्ञा.

दुर्ज० : अरे मूर्खीनो, अशी आपली दुर्देशा कां करून घेत आहां ? या-अजून तरी शुद्धीवर या.

१ कैदी म्हातारा : वेमानीच्या जीवितापेक्षां इमानाचे मरण कितीहि भयंकर तन्हेते आले तरी आम्ही त्याला सादर आहोत.

मदा० : मृणालिनी, ही. शिक्षा ऐकलीस ? पहा-तूं स्त्री आहेस आणि आपल्या हट्टाकरितां निरपराधी प्राण्याचे नाहक जीव जावेत हे कोणत्याहि स्त्रीच्या अंतःकरणाला मानवणार नाहीं. तेव्हां तूं जर विक्रांताची माहिती आम्हांला देणील, तर या हटवावांवरचा राग सोडून, हे माझे कट्टे दुस्मान असले तरी मुद्रां मी यांना क्षमा करण्यास तयार होईन आणि तुलाहि जीवदान देईन.

१ म्हाता० : मृणालिनी, सत्त्वाच्या मुळावर उठलेल्या या सैतानीच्या मायावी भाषणाला भुलून फसू नकोस व सर्वासुद्दां नरकांत उडी घेऊ नकोस.

मृणा० : तुम्ही अगदी स्वस्थ असा. या मृणालिनीच्या कुडींत प्राण आहे तों या वाणीवाटे सत्त्वाची हानि करणारा एकहि शब्द निघणार नाहीं.

मदा० : कोंडंड, यांची मुळेमाणसे कोठें आहेत तीं आणवा येवें. (कोंडंड बायकां-मुलांना घेऊन येतो). हे बायकांमुलांनों, हे पहा तुमचे पुरुष येथे उमे आहेत. यांनी आमचा भयंकर गुन्हा केला असल्यामुळे आम्हीं यांना मरणाची शिक्षा कर्माविली आहे. अर्धा घटकेच्या आंत हे सर्व हरामखोर बाढ्यापुढच्या मैदानांत दगडांनी ठेंवून मारविले जातील.

बायकामुळे : देवा-देवा ! काय रे केलेस हे ! [रडतात].

मदा० : उगाच देवाच्या नांवाने आक्रोश करण्यांत काय अर्थ आहे ? यांची मृत्यूची घटका भरत आली आहे. तेव्हां तुम्हाला जर त्यांची शेवटची भेट घ्यावयाची असेल तर घ्या. तसेच करण्याची आम्ही तुम्हांला मोकळीक देतों. उगाच वेळ कां घालवितां ? करा-त्या सर्वांना मोकळे करा.

[शिपाई त्यांना मोकळे करू लागतात].

१ कैदी-म्हाता० : आम्हांला त्यांना भेटण्याची मुळींच इच्छा नाहीं.

मदा० : तुमची इच्छा नसली तरी आमची तशी इच्छा आहे. सोडा त्यांना. जा, विचान्यांनो जा; आणि आपल्या आवडत्या आप्तांना एकवार शेवटची कडकडून भेट द्या.

[बायकामुळे मोकळीं होतांच कैदी सरदारांना जाऊन मिठ्या मारतात].

२ कैदी सर० मुलगी : (रडत) बावा-बावा ! आम्हांला असे अनाथ टाकून आपण चाललांत का हो ?

२ कैदी सर० मुलगा : आमच्या आईने आम्हांला लहानपणींच सोडले आणि आतां बावा, तुम्ही आम्हांला सोडून जातां का ?

२ सर० मुलगी : आतां आमचा प्रतिपाळ कोण करील ?

२ सर० : बाळांनो, सर्व विश्वाचा प्रतिपाळ करणारा तुमचीहि काळजी वाहील. पण तुम्हांला त्याची फिकीर नको. त्याने आपणां सर्वांना अगोदरच पदरांत घेतले आहे.

२ सर० : मुलगा व मुलगी : (रडत) बावा, याचा अर्व आम्हांला समजत नाहीं.

२ सर० : बाळांनो, अधीर होऊ नका. याचा उलगडा थोड्याच वेळांत होईल.

२ सर० : मुलगी : बावा, मी अनायेने आतां कोणाच्या जिवावर आपले हें कष्टमय जीवित कंठावें ? आपल्या सेवेत मी पतिवियोगाचें दुःख गिळून आनंदाने काळ घालवीत होतो. पण आतां तुम्हीहि सोडून चाललांत. आतां मी

काय करूँ ? म्हातारपणी आपणांवर ओढवलेला हा प्रसंग मला पहावत नाहीं.

१ सर० : वाळे, घावरून नकोस. आपणांला फार वेळ एकमेकांना सोडून रहावें लागणार नाहीं. स्वर्गाचा मार्ग आपण उभयतांनीहि एकदमच आक्रमावा असाच ईश्वरी संकेत आहे.

२ सर० मुलगी : असें झालें तर मी देवाची फार उपकारी होईन.

३ सर० आई : वाळा, आतां या म्हातारीनें कसे दिवस कंठावेत ? देवा, केवढा रे निष्ठुर तूं ! मला अगोदर न्यावयाचें टाकून माझ्या बाळाला कसा घेऊन चाललास ? आतां या अल्पवयी पोरीनें काय रे करावें ? मुली, बाळ, तूं मागल्या जन्मी काय काय पाप केले होतेस, म्हणून तुझ्यावर ही अशा वयांत आकाशाचीं कुन्हाड कोसळली !

४ सर० : आई, रडूं नकोस, शांत रहा. आलेल्या प्रसंगाला तोंड दे.

५ सर० वायको : (तांहेल्या मुलास पुढे करून) पहा-पहा-या वाळाकडे पहा. कसें वाई माझें छकुले दिसतें आहे ते ! पण देवा, आतां याचें कोण रे कौतुक करील ? याचें कोड कोण रे पुरवील ? हाय ! हाय !!

मदा० : वस्. पुरे झाली भेट. चला ह्या बदमायांना मैदानाकडे घेऊन.

वायकामुळे : नका. नका. यांना असें आमच्या जवळून ओढून नेऊ नका. आमची करुणा येऊ शा. वाटल्यास आम्हां सऱ्गठयांना त्यांच्यावरोवर मारून टाका, पण आमची अशी निर्देशपणानें ताटातूट करून नका.

मदा० : चला. सोडवा त्यांच्या मिठ्या. दूर करा सांव्यांना. ओढून काढा. हा काय प्रकार मांडला आहे यांनी ? मिठ्या सोडणार नाहीत तर तरवारीनी हात कापून काढून मिठ्या सोडवा. (शिपाई दांडगाई करून सर्वांना दूर करतात). चला घेऊन चला त्या कुव्यांना एकदम येथून. [कैदी सरदारांना नेऊ लागतात].

६ सर० : चांडाळणी, आमचा सूड परमेश्वर तुझ्यावर उगविल्यांचून राहणीर नाहीं. [कोदंड त्यांना घेऊन जातो].

वायकामुळे : महाराणीसरकार, दया करा. दया करा. त्या सर्वांना जीवदान द्या. वाटल्यास आमचे प्राण ध्या, पण त्यांना जिवंत सोडा. आम्ही सर्व आपणांला शरण आहोत. [मदालसेला नमस्कार घालतात].

मदा० : त्यांना जीवदान देण्याचे माझ्या हातीं नाहीं. ही मृणालिनी येथें उभी आहे. त्यांना मरून देणे अगर जगूं देणे सर्वस्वीं तिच्या स्वाधीन आहे. तिच्या मनास आले तर ती त्यांना वांचवील. एवढेच नाहीं, तर त्यांचे व तुम्हां सर्वांचे ती जन्माचे कोटकल्याणसुद्धां करून सोडील. तेव्हां तिची

विनवणी करा. उठा, जा—तिच्यापुढ. गुडघ टेका—डोकीं लबवा आणि कहणा भाका.

बायका० : नाहीं—नाहीं सरकार, हें सर्व आपल्याच स्वाधीन आहे. नका—आम्हांला लायेने ढकळू नका—दया करा दया करा.

मदा० : काय वेवकूब बायका आहेत हो ? अगे, मी तुम्हांला सांगते ना कीं मजकडे कांहीं नाहीं म्हणून ? मृणालिनीच्या शब्दासरजीं तुम्हां सर्वांना मी सोडून देण्यास तयार आहें. जा. तिच्यापुढे पदर पसरा.—तिला आपल्या प्राणांची भीक मागा. तिला जर तुमची दया आली तर तुम्ही खात्रीने वांचाल असें मी तुम्हांला आश्वासन देते.

[सर्व बायकामुळे मृणालिनीभींवतीं हात जोडून उभीं राहतात].

मृणा० : मदालसे, तुझ्या नीचपणाचा कळस झाला. खाटीकसुळां ढोरांचे प्राण असे छळछळून घेत नसेल. अरे—देवाने या राक्षसिणीला मनुष्याचा व त्यांतूनहि स्त्रीचा जन्म कां दिला मला कळत नाहीं.

बायकामुळे० : मृणालिनी, पहा,—आमच्या दीनवाण्या स्थितीकडे पहा आणि आमची आपणांला करुणा येऊ द्या. [मृणालिनीच्या पायां पडतात].

मृणा० : बायांनो,—मुलांनो,—माझ्या पायांशी व्यर्थ कां लोळण घेतां ? तुमचा वचाव करण्याला मी असमर्थ आहे.

मुळे० : नाहीं आपण असमर्थ नाहीं. आपल्या तोंडांतून शब्द निधाला पुरे कीं महाराणी आम्हां सर्वांना जीवदान देण्यास तयार आहे. (मदालसेस) होय ना सरकार ?

मदा० : अगदीं एका पायावर आहें.

मृणा० : बाळांनो, हें सारें कपट आहे. ज्या शब्दांच्या आजोवर महाराणी तुम्हांला सोडण्याचें आश्वासन देत आहे, ते शब्द मला बोलतां येत नाहींत. मग कां माझ्या मार्गे लागतां ? तिचेच पाय घरा आणि पहा तिला तुमची कांहीं कीव आली तर. पण—नका—नका—त्या चांडाळणीच्या पायांशी नग्र होऊ नका. तिला तुमची तिळमात्र दया येणार नाहीं. ती तुमचा अधिक छळ मात्र करील. तेव्हां तुम्ही आपलीं मने घटू करा आणि आलेल्या प्रसंगाला सादर व्हा.

[सेवक येतो].

सेव० : सरकार, त्यांना मैदानांत उभें केले आहे. यांना तिकडे नेण्याचा हुक्म व्हावा.

मदा० : जा. पहिल्याने हीं मुळे छाटण्याकरितां घेऊन चला.

[मुलांना ओडून नेऊ लागतात].

वायका० : हाय हाय ! देवा, हा छळ तुला पाहवतो का रे ? महाराणी सरकार,
नका-नका—एवढा कोप करूँ नका.

मदा० : माझ्या कोपांतून मुटण्याची इच्छा असेल तर जा. तुमच्या पुरुषांना
जाऊन भेटा. त्यांच्या पायां पडा—त्यांची प्रार्थना करा आणि त्यांच्या-
कडून विक्रांताची सर्व माहिती देऊन त्याला पकडण्याच्या कामांत मदत
करण्यावद्दलचे वचन घेऊन या. जा. नाहीं तर तुमचीं मुळें, तुमचे पुरुष
आणि तुम्ही स्वतः भयंकर हाल हाल करून मारल्या जाल. (वायका-
मुलांना घेऊन जातात). मृणालिनी, या वायकामुलांच्या संहाराचे पातक
तुझ्या शिरावर आहे.

मृणा० : सर्व दुनियेच्या संहाराचे पातक जरी माझ्या शिरावर येऊन पडले तरी
मुद्दां माझें मन डगमगणार नाहीं. [सेवक पुढां येतो].

सेव० : सरकार, वायकामुलांची कतल उडाली तरीमुद्दां ते हरामजादे वळत
नाहींत.

मदा० : मृणालिनी, अद्याप नीट विचार कर. आणि या जवानमदचि—तुझ्या
विक्रांताच्या जिवलग दोस्तांचे—तरी प्राण वांचीव. असलीं रत्ने हातचीं
कां गमावतेस ?

मृणा० : सूर्यकुलाच्या हितसंबंधाच्या रक्षणासाठी सांप्रत असल्याच रत्नांची किंमत
देणे भांग आहे. त्याला काय करणार ?

मदा० : हटुखोर—माथेफिरु—पागल वायको ! (सेवकास) जा. आणि दगडांच्या
वषविवाखालीं त्या सर्वांच्या चिघड्या उडवून टाकण्यास सांग. (सेवक
जातो). मृणालिनी, त्या चंद्रशेखराकरितां तुम्ही इतक्या अपेष्टा भोग-
ण्यास तयार झालां आहांत असें त्या कारठ्याने तुमचे काय कल्याण
केले आहे ?

मृणा० : कल्याण केले असो वा नसो, तो आमचा राजा आहे आणि आपल्या
राजाकरितां वाटेल त्या आपत्ति भोगण्यास तयार होणे हा आम्हां राज-
निष्ठ प्रजाजनांचा धर्मच आहे.

मदा० : चंद्रशेखर तुमचा राजा ? आणि मग मी कोण ?

मृणा० : तू ? तू एक अमानुष विकारांनी गजबजलेला उकिरडा-अमंगल पाप-
रसाची ओतलेलो हिंडीस पुतळी-निपाताच्या बहुचांत ढकलणारी प्रत्यक्ष
कृत्या आहेस. खूनांच्या राशीवरून राज्यलक्ष्मीच्या मंदिरांत शिरलेली
चोर तू ! तुला राणी कोण म्हणेल ?

मदा० : मृणालिनी, आपली जीभ आटोप. तुला ठाऊक नाहीं का कसल्या स्त्रींशी
तुला प्रसंग आहे ?

मृणा० : त्या स्त्री या पवित्र नांवाचा नुस्ता उच्चारसुद्धां करूं नकोस, तूं स्त्री कसची ? तूं सैतान आहेस. आणि ब्रह्मावर्ताचिं साम्राज्यसिहासन जसें तूं जवरदस्तोने बळकाविलेस तसा स्त्री या पवित्र नांवावर तूं बलात्काराने कबजा करूं पहात आहेस. परंतु जिच्या अंतःकरणांत मृदुपणाचा लेशहि नाहीं-दयेणीं जिच्ये हाडवैर-आणि मनुष्यांच्या रक्ताकरितां जी हपापलेली-तिला स्त्री कोण म्हणेल ? [पडशांत]

सर० : मृणालिनी, आम्ही तर चाललोच, पण तूं आपल्या सत्त्वापासून ढळू नकोस. ईश्वर तुला सद्द्वुद्धि देवो !

कोदं० : (प्रवेश करून) सरकार, ते सारे सर्प ठेंचले मेले.

मदा० : आता या सर्पिणीचीं वाट लावली पाहिजे.

मृणा० : खुशाल हवी तजी वाट लाव. मी एक गेले तर माझ्या मार्गे माझ्याहून अधिक जहाल विष धारण करण्यांया दहा सर्पिणी उत्पन्न होतील. जोंपर्यंत सर्पकुलाला प्रसवणारीं व पोसणारीं तुझी विपारीं कृत्ये अशीच चालूं रहाणार, तोपर्यंत सपचिं पीक सारखे पिकत जाणार हें लक्षांत ठेव.

मदा० : या ब्रह्मावर्तील वायकासुद्धां फार माजोन्या ज्ञात्या आहेत. दुर्जय, चला. आतांच्या आतां हिलासुद्धां राजवाड्यापुढच्या मैदानांत जिवंत जाळून टाका. धुराच्या लाटेवर वसून स्वर्गाच्या सिहासनाकडे उडून जातांना हिला मी राजवाड्याच्या गच्छीवरून पहाणार आहे. कोदंड, इची सर्व मालमत्ता जप्त करवा, इचा वाडा जमीनदोस्त करवा. आणि इचे कोणी आप्तहृष्ट असतील त्यांना कैद करवा. असल्या लोकांची मला पाळेमुळे खणून काढली पाहिजेत. [सर्व जातात].

प्रवेश तिसरा

स्थळः— मदालसेच्या राजवाड्यापुढील पटांगण.

(राजवाड्यासमोर चिता रचली असून प्रेक्षकांची गर्दी उत्तळली आहे.

कोदंड, दुर्जय वगैरे सरदार राजवाड्याच्या गच्छीवर उमे

आहेत. शिष्ट नागरिक रदवदली करीत आहेत).

१ नाग० : सरकार, या गोरगरिवंच्या माउलींचा असा शेवट होऊं नये अशी आम्हां राजनिष्ठ नगरवासियांची कदमापाशीं विनंती आहे.

कोदं० : इचा अपराध अतिशय मोठा अतएव अकम्य आहे. तेव्हां या वावतींत कोणांचेहि म्हणणे एकले जाणार नाहीं.

२ नाग० : सरकार, या मुलीच्या वडिलांच्या लौकिकाकडे आणि इच्या स्वतःच्या आजपर्यंतच्या वर्तनाकडे सरकारांनी अवश्य लक्ष पुरविले पाहिजे.

३ नाग० : सूर्यकुलाच्या सेवेत इच्या घराण्याइतकी खस्त आजपयंत कारचे थोडचांना खावी लागली असेल.

१ नाग० : सरकार, या मुलीनेहि राज्याची पुष्कळ सेवा केली आहे.

२ नाग० : आपल्या राज्यांत असे एकहि नगर नाहीं की, जेथे या मृणालिनीच्या औदार्याची इवजा कोणत्या ना कोणत्या तरी हपाने झळकत नाहीं.

३ नाग० : आपल्या राज्यांत असा एकहि भाग नाहीं की जेथील रहिवासी इच्या उपकारांनी बद्द होऊन इच्चे धन्यवाद गात नाहीत.

१ नाग० : आपल्याच राज्यांतील काय पण परराज्यांतील लोकमुद्दां इच्या औदार्याचे पोवाडे गात आहेत.

२ नाग० : तेव्हां असल्या स्त्रीचा शेवट अशा भयंकर तऱ्हेने ज्ञाल्यास सर्वांची अंतःकरणे अत्यंत कष्टी होतील.

दुर्ज० : गुन्हेगारासंवंधाने एवढे स्तोत्र गाणे आणि त्याच्यावदल इतकी सहानुभूति दाखविणे म्हणजे आपल्या सभ्यतेला वट्ठा लावण्यासारखे आहे.

३ नाग० : आपल्या सभ्यासभ्यतेच्या काय कल्पना असतील त्या असोत, परंतु आमच्या मते आमचे वर्तन अगदी योग्य आहे.

[मदालसा परिवारासह प्रवेश करते]

मदा० : तिला अजून आणले नाहीं येवे ?

कोद० : ती इतक्यांत येथे येऊन दाखल होईल, सरकार.

१ नाग० : महाराणीसाहेब, एक अर्ज आहे. [गलबला]

मदा० : कसली गडवड आहे ?

कोद० : सरकार, कांहीं शिष्ट नागरिक मृणालिनीला माफी देण्यांत यावी म्हणून रदवदली करण्यास आले आहेत.

मदा० : माफी ? छे-नांव कशाला पाहिजे !

१ नाग० : सरकारांच्या चरणापाशी राजनिष्ठ नगरवासियांची अशी सविनय प्रार्थना आहे-

मदा० : बस्. या वावतीत प्रत्यक्ष परमेश्वराची प्रार्थनामुद्दां ऐकली जाणार नाही. चला, चालते व्हा येथून.

१ नाग : सरकार फार दयाळू आहेत.

मदा० : खामोश ! कोदंड, तिला लौकर कां आणीत नाहीत ?

कोद० : ही आणलीच पहा तिला. [मृणालिनीला आणतात]

२ नाग० : सरकार, इच्या वयाकडे तरी पहा.

मदा० : काय फाजील लोक आहेत हे कोदंड ! या सर्वाना येथून घालवून चा.

३ नाग० : सरकार, आम्ही अनन्य शरण आहोत. [नमस्कार करतात]

लोक० : देया करां सरकार, माफी द्या—जीवदान द्या.

मदा० : चला, उचला यांना येथून, यापुढे जर तुमची वटवट चालू राहील तर वटवट करणाऱ्या तुमच्या जिभा छाटून टाकल्या जातील. घालवून आ त्यांना. (शिपाई नागरिकांना दूर नेतात). आणा.—तिला अशी आमच्या समोर उभी करा. (मृणालिनीस पुढे करतात). काय गे सटवे, वोलतेस का आतां तरी विकांत कोठें आहे तो ?

मृणा० : या जिब्बेवे शतशः तुकडे उडाले तरीमुद्रां तिच्याकडून तिला हें वृत्त कळणार नाही.

लोक० : शावास—शावास !!

मदा० : पहा—पहा—अशी वेताल होऊं नकोस. ही समोर रचलेली चिता कोणाकरिता आहे हें आले का लक्षांत तुझ्या ? तेव्हां पहा. चांगला विचार कर. या चितेचा तुला स्पर्श होण्यापूर्वी आपल्या बचावाची सोय पहावयास तुला सवड आहे. हा मृत्यूच्या दाराचा उंवरठा आहे.—नव्हे हा प्रत्यक्ष मृत्यूचा जबडा आहे. यांत एकवार तूं प्रवेश केलास म्हणजे या आनंदमय जगाकडे तुला नुसरें वळून पहातांसुद्धां यावयाचें नाहीं.

मृणा० : या अशाश्वत जगांत मृत्यूच्या जबड्यात कोण शिरलेला नाहीं ? प्राण्याचा जन्म म्हणजेच मृत्यूच्या विकाळ मुखांत प्राण्यानें केलेला प्रवेश होय. तेव्हां मृत्यूची भीती मीं कां बाळगावी ? ही एकच चिता काय—पण अशा अगणित चितांची रांग जरी माझ्या समोर उभारविलीस, तरीमुद्रां या मृणालिनीच्या हृदयाला कंप उत्पन्न होणार नाहीं.

मदा० : ठीक आहे. चढवा—हिला चितेवर चढवा.

(शिपाई तसें करतात) [मध्येच एक गोसावी पुढे येतो].

१ गोसा० : नका—नका—सरकार, अशा निष्ठुर होऊं नका. विचारीवर दया करा. तिनें अजून या दुनियेचा काय अनुभव घेतला आहे ?

मदा० : कोण रे हा गोसावडा ! चला दूर न्या ह्याला.

[त्याला शिपाई ढकलू लागतात, तो दुसरा पुढे येतो].

२ गोसा० : सरकार, आपण थोर आहांत—आपण महाराणी आहांत आणि थोरास दया हें भूषण आहे.

मदा० : काढा—त्यांना वाहेर काढा.

कोदं० : काढा—त्यांना दूर घालवून द्या.

(त्या दोघांना शिपाई दूर ढकलीत नेतात, तों तिसरा येतो).

[लोकांत गलबला होतो].

३ गोसा० : सरकार, या दगावाज दुनियेत मनुष्यानें आपण सुरक्षित आहोत असें मानून दुसऱ्यावर नाहक जुलूम करणें ठीक नाहीं.

४ गोसा० : (पुढे येऊन) सरकार, काल हा क्षणीक सुखाचें आमिष दाखवून मूळ जीवांना अलगत दुःखाच्या गर्तें ढकलून देतो. तेव्हां गुन्ह्याप्रमाणे शासन करतांनामुद्धां माणसाने दूरवर नजर ठेविली पाहिजे.

मदा० : हा काय चावटपणा चालला आहे ! कोंदंड, आमच्या वंदोवस्तांत फारच डिलेपणा झालेला आहे. होठी संपल्यावर वंदोवस्ताकडे नेमलेल्या सर्व अधिकाऱ्यांना आमच्या समोर हजर करा. चला हटवा यांना येथून. काय सगळी अंदाघुंदी माजत चालली आहे ! असल्या प्रसंगी इतकी अव्यवस्था घ्यण्जे काय ? [गोसाब्यांना ढकलून लागतात].

३ गोसा० : आम्हांला वाटेल तर जगाच्या पार ढकलून द्या, पण सरकारांना या कृत्यावदल शेवटी पश्चात्ताप झाल्यावांचून राहणार नाही. महाराणी साहेब, हे आपण आपल्या राज्याचे भूषण गमावीत आहात हे लक्षांत ठेवा.

लोक० : वरोवर.

४ गोसा० : हे आपल्या साम्राज्यमुगुटांतील एक अत्यंत दैदीप्यमान रत्न आपण वेडेपणाने उकिरडचावर फेकून देत आहां.

लोक० : खरी गोष्ट-खरी गोष्ट. [गोसाब्यांना गर्दीत ढकलून देतात].

मदा० : (मृणालिनीस) अग वेडे, ज्याच्याकरिता तू आपणांस सुखासुखी जाळून घेत आहेस तो ह्या निष्ठेला पात्र नाहीं.

मृणा० : माझ्या एवढ्या निष्ठेला जर पृथ्वीवर कोणी पात्र असेल तर तोच एक महात्मा आहे.

मदा० : महात्मा ? अरेरे ! खुली पोर. मृणालिनी, मला तुझी कीव येते. स्वतःच्या वचावाकरितां तुझ्यासारख्या एका अल्पवयी मुलीचा बळी देण्यास सज्ज झालेल्या भेकडाला तु महात्मा समजतेस ? काय म्हणावें तुला !

मृणा० : वाई, तुझ्या मतलबी वोलण्याला ही मृणालिनी फसणार नाहीं; उगाच कां आपल्या वाणीचा क्षय चालविला आहेस ? [लोकांत खळवळ].

लोक० : शावास-वायको असून मर्दासासारखे जवाब देते आहे, वारे वा ! शावास-शावास ! -

मदा० : कोण 'शावास-शावास' म्हणून ओरडत आहे ? यापुढे जर कोणी असे उद्गार काढील तर तो एकदम कैद केला जाईल. (नोकरांस) पेटवारे आगट्या. (नोकर तसें करतात. मृणालिनीस) मृणालिनी, या तुझ्या-भोवतीं गराडा देऊन उभ्या असलेल्या आगट्या नव्हेत. तर अकाळ-विक्राळ रूप धारण करणारे हे प्रत्यक्ष यमदूत आहेत. तेव्हां यांच्याकडे

पाहून तरी शुद्धीवर ये. हें असले सौन्यासारखे तारुण्य असे मातीत ढकळू नकोस.-

मृणा० : विश्वासधाताने मिळालेल्या पातकी विलासांत लोळत पडण्यापेक्षां हें यौवन या राक्षसी होळीत जळून खाक झाले तरी वेहेत्तर.

पद-दादुरवा वोल मोरा शोर०-

अग्नि-पात शिरि हो। खवळुनि हा प्रलयी दारुण ॥

महाभूत-गण अवचित मजवरि चालुनि येवो ॥ ध्रु० ॥

पसन्नि भीयण प्रचंड वदना । कृतांत मांडी जरि

धिगाणा । पळहि मतिसि भय शिवे न अणुभरि ॥ १ ॥

लोक : शावास-शावास- [टाळचा पिटवात].

मदा० : कोदंड, हे लोक फारच वेफाम होत चालले. त्यांना सांगा की पुनः जर असे वर्तन त्यांच्याकडून घडले तर त्यांची डोकी मारली जातील.

कोदं० : (लोकांस) लोक हो, मवर्दिच्या वाहेर आपल्या अशा विकारांना जाऊ देणे महाराणी सरकारच्या मते मोठा गुन्हा आहे.

मदा० : नव्हे-नव्हे. तर आमचा द्रोह करणारासंवंधाने आपली प्रीति अशा प्रकाराने, या ठिकाणी व या प्रगंगी व्यक्त करणे म्हणजे प्रत्यक्ष आमचा द्रोह करण्यासारखे आहे. तेव्हां यापुढे जर कोणी असल्या तज्जेचे गैरशिस्त वर्तन करील तर तावडतोब त्याला ह्या होळीत जिवंत जाळून टाकण्यांत येईल. मृणालिनी, आतां त्या तुझ्या विकांताला हावा मार. आतां या काळस्वरूपी चितेच्या जवडयांतून तुला तो कसा वाहेर काढतो तें पाहूं दे मला.

गोसा० : (गर्दीतून) विकांत दुनियेच्या पाठीवर जिवंत असतां या विचारीची अशा रीतीने मृत्युमुद्भावं आटुति पडेल असे वाटत नाहीं आम्हांला.

मदा० : (मोठ्याने) हातच्या कांकणाला आरता कशाला पाहिजे ? विकांत दुनियेत तर काय, पण प्रत्यक्ष या ठिकाणी असता तरीसुळां या मदाल-सेच्या पंजांतून हिची सुटका करण्यास समर्थ होता ना. मृणालिनी, मरणाची तयारी कर.

मृणा० : माझीं तयारी आहे. लोकहो, येते मी. तुमच्या सहानुभूतीबद्दल मी तुमची आभारी आहे. असाच या मुलीवर निरंतर लोभ असू द्या. पवित्र-तम राजकार्यकिरितां मला मरण येत आहे यावद्दल मला परम हर्ष होत आहे. महाराज विकांत आणि चंद्रशेखर यांचे तुम्हां सर्वांना स्मरण असू द्या.-वाळ वसंताचा आत्मयज्ञ-देवी देवांगनेची राजभक्ति-राणी सरोजिनीची सत्त्वप्रियता-

मदां० : वस्. तिला पुढे बोलू देऊन का. एक शब्द उच्चारू देऊ नका.

मृणा० : वांधवहो, ईश्वर तुम्हां सर्वीना सुखी ठेवो.

मदा० : वंद-तोंड वंद करा तिचे.

लोक० : बोलूं द्या. तिला बोलूं द्या.

[गलवला]

मदा० : कोर्डड, या लोकांची सरसहा कत्तल उडविण्याला हुक्म द्या.

लोक० : मृणालिनी, देव तुला सद्गति देवो.-देवा-देवा-

मदा० : फोडा, फोडा त्या देवाच्या नांवाने आकाश कोसळून पडेपर्यंत टाहो; फोडा. पेटवा रे चिता.

मृणा० : विक्रांत महाराज.

लोक० : विक्रांत महाराज-विक्रांत महाराज,

मदा० : (ओरडून) विक्रांत, ये ये कोठे कोनाकोपच्यांत दडून वसला असशील तर आपल्या भक्तांच्या हाकेला धावून ये. आणि हे आपल्या साथिदारिणीचे सुखसोहाळे पहा.

मृणा० व लोक० : विक्रांत महाराज, विक्रांत महाराज.

विक्रां० : (गोसाब्यांच्या मेळचांतून गोसाब्याच्या वेषानें पुढे येतो व वेप टाकून प्रगट होतो. विक्रांताचे लोक आपापले वेप टाकून तरवारी उपसून चिते-भोंवतीं जमतात व चिता विज्ञवितात). पहा-पहा मदालसे, हा विक्रांत पहा, आपल्या भक्ताच्या हाकेसरशीं येथे धावून आला आहे आणि तुझ्या सर्व सरदारांच्या-तुझ्या वहाद्वार सैनिकांच्या समोर या माझ्या साथिदारिणीला कालाच्या जबड्यांतून ओढून काढून घेऊन जात आहे, आतां तुझे काय सामर्थ्य असेल तें दाखीव. हा पहा मी चाललों.

[चितेवर चढून मृणालिनीस सोडवून घेतो. तुतांया व जयजयकार].

मदा० : (ओरडून) अरे पकडा-पकडा. सर्वीना एकदम कैद करा. सर्वांची कत्तल उडवा.

कोदं० व दुर्ज० : कत्तल-कत्तल, शिंगे फुंका. फौजेस इशारा द्या.

विक्रां० : (चितेवरून उतरून) लोकहो, आम्हांला मार्ग द्या. रक्तपात आणि तोहि आमच्या वांधवांचा रक्तपात आमच्या तरवारीनीं व्हावा अशी आमची इच्छा नाहीं; पण आमच्याविरुद्ध जर कोणी आम्हांस तसें करण्यास भाग पाडील तर त्याचा दोष आमच्याकडे नाहीं.

[लोक मार्ग देतात. शिंगे, तुतांया, जयजयकार. विक्रांत मृणालिनीस घेऊन आपल्या लोकांसह निघून जातो.]

मदा० : (ओरडत) पाठलाग करा. दौडा-चला-माझा घोडा आणा-चिलखत आणा.-तरवार आणा.-

[वेफाम होऊन गच्चीवरून उडी टाकू पहाते. कोर्दड व दुजेय तिला
आवरून धरतात.]

[पडदा पडतो]

अंक चौथा समाप्त.



अंक पांचवा

प्रवेश १ ला

स्थळ : मदालसेचा राजवाडा.

[मदालसा, कोदंड, दुर्जय, सरदार, वगैरे. मध्यपान व नाचरंग चालू आहेत].

मदा० : (मध्येच) काय करावें? आज कांहीं केल्या मनाला उल्हास वाटत नाहीं.

कोद० : कां बरें असें व्हावें?

मदा० : विक्रांताच्या हालचालीचा अजून कांहींच सुगावा लागत नाहीं. हें कांहीं ठीक नाहीं. तो केव्हां येऊन आपल्यावर अकस्मात् घाला घालील कांहीं नेम नाहीं. अलीकडे किंचित् माझ्या मनाला त्याच्या संवंधाने भीति वारू लागली आहे.

दुर्ज० : भीति वाटण्याचे कांहीं कारण नाहीं.

कोद० : मी सर्वत्र कडक वंदोबस्त ठेवला आहे.

दुर्ज० : आणि माझे हेर सारखे ढोळचांत तेल घालून रात्रंदिवस त्याला हुडकून काढण्याची खटपट करीत आहेत. तेव्हां महाराणी सरकारनों अगदी निश्चित असावे.

मदा० : हां, ठीक आहे. चालू द्या पुढे (पुढ्हां मध्यपान व नाच). (थोडा वेळ नाच झाल्यावर पुनः मध्येच)

कोद० : कूमदुर्गाचा वेढा मजबूत आहे. सरोजिनी लौकरच जेरीस येईल असा रंग आहे.

मदा० : दुर्जय, मृणालिनीकडील कांहीं वर्तमान ?

दुर्ज० : कांहीं विशेष नाहीं; सध्यां ती मणिनगरला जाऊन राहिली आहे.

मदा० : तेथे बसून काय करते आहे ती ?

दुर्ज० : करणार काय? वसली असेल त्या विक्रांताच्या नांवाने मणी ओढीत. आणखी काय? नादावलेली पिसाट पोर ती! तिला दुसरे काय मुचणार?

मदा० : प्रेमाचा तडाखा बसला कीं पुरुष असो वा स्त्री असो, त्याची अशी दुर्दशा व्हावयाची हूं चालूं द्या तुमचे नृत्यगायन.

[पुन्हां मद्यपान व नृत्यगायन सुरु होते. नृत्यगायन एन भरांत आले असतां एकदम एक शिपाई वावऱ्या घावऱ्या प्रवेश करतो].

शिपा० : महाराणी सरकार, दगा-दगा-उडा-सावध व्हा.-विक्रांत मोठ्या सैन्यानिशीं आपणांवर चाल करून येत आहे.

सर्व० : (एकदम घावळन) विक्रांत आला-विक्रांत आला ! -

मदा० : कोठे-कोठे-कोठे आहे तो ?

शिपा० : तो मणिनगरच्या मार्गानीं येत आहे. त्याच्या येण्याची वातमी वणव्या-प्रमाणे सर्वत्र पसरत चालली असून राज्यांत जिकडे तिकडे अस्वस्थता माजत चालली आहे. त्याच्या वाटेवरच्या गांवांतील लोक त्याला भराभर गंवी खालीं करून देत आहेत व चंद्रजेखराची सत्ता मान्य करीत आहेत. दोन दिवसांच्या अवधींत त्याचे सैन्य पांचपट अधिक वाढले आहे. तो उघड होऊन इकडे येऊ लागला तेव्हा अवघे काय ते त्याच्या-जवळ पांच हजार लोक होते.

मदा० : म्हणजे ? इतक्या लौकर त्याची फौज वाढली ?

शिपा० : पण त्यांत काय नवल आहे ? ठिकठिकाणची आपली फौज त्याला जाऊन सारखी मिळत आहे. त्याचे नुसते नुंवर ऐकिले कीं, लोक हत्यारे वांधून त्याच्या मुक्कामाची वाट पहात असतात.

मदा० : (चवताळून) कोंदंड, विक्रांताच्या तोंडावर तावडतोब सैन्य पाठवून आसपासचा मुलूख उढ्डवस्त करवा. जी गांवे, जी शहरे, जे लोक त्याला अनुकूल होण्याचा संभव दिसेल तीं गांवे, शहरे जाळूनपोळून खाक करून टाका आणि त्या लोकांची एकसहा कत्तल उडवून टाका. वायका, मुळे, म्हातारीं-कोतारींसुद्रां जिवंत ठेवू नका. सरसकट वीजन उडवून द्या. [दुसरा एक शिपायी येतो.]

२ शिपा० : सरकार, विक्रांत कुंतलपुरापाशीं येऊन थडकला !

मदा० : काय ? कुंतलपुरापाशीं येऊन थडकला ?

१ शिपा० : म्हणजे ? तो परवां मणिपुरापासून दहा कोसांवर होता ना आणि आतां एकदम कुंतलपुरास आला ?

मदा० : म्हणजे ? एका दिवसांत तीस कोस मुक्काम पुढे ?

१ सर० : सरकार, विक्रांताची दौड विजेसारखी फार भारी असते.

२ सर० : तो शौर्यपिण्यांहि शिपायांच्या मजलीवरच बहुधा अधिक जय मिळवितो.

१ सर० : त्याची मोठी खुवी हीच कीं, प्रत्येक हालज्ञाल तो विजेच्या वेगाने फार जलद करीत असतो.

२ सर०: त्यामुळे तो कोठे काय करतो याचा पत्तासुद्धां लागत नाहीं.

मदा० : माझाहि वेग विजेपेढां कांही कमी नाहीं. त्याचा नुसता विजेचा वेग आहे. पण मी स्वतः मूर्तिमंत वीजच आहें. चला मी स्वतः विक्रांताला तोंड द्यावयास निघते आणि पहार्ते माझ्यावृळे त्या विक्रांताचा कितपत ठिकाव लागतो तें. काय रे, त्याचे सैन्य किती आहे?

२ शिपा० : असेल तीस पस्तीस हजारांवर-

मदा० : असू दे-वाटेल तेवढे असू दे; मी त्याला भीत नाहीं. कोंडंड, महाराणी स्वतः लडाईवर निघाली आहे असे चोहांकडे जाहीर करवा. राज्यांतील प्रत्येक तरुणाने मजवारोवर लडाईवर निघाले पाहिजे म्हणून सकत हुकूम फिरवा.-चला तुम्ही सर्व तयारीस लागा. विक्रांता, तू आपल्या अलीकिक लोकप्रियतेच्या जोरावर माझ्याशी टक्कर देण्यास येत आहेस. पण लक्षांत ठेव, की ही मदालसा तुझा धुव्हा उडविल्यावांचून राहणार नाहीं.-

[पडदा पडतो].

प्रवेश दुसरा

स्थळ :-विक्रांताची छावणी.

विक्रां० : (स्वगत) मूणालिनी आज पुन्हां माझ्यावरोवर लडाईवर येणार! छे-इचें माझ्याविषयीचे वेड आतां फारच अनावर होत चालले आहे, क्षणभरहि ती मला विसंवत नाहीं आणि मला सोडून दूर राहात नाही. खरोखर, अशा लोकोतर स्त्रीचे इतके उत्कृष्ट प्रेम मजवांचून इतर कोणा भाग्यशाली पुरुषावर जडले असतें, तर त्या विचान्याला केवढी धन्यता वाटली असती. पण माझ्या नीरस अंतःकरणाला त्या प्रेमाचा चटका कसा तो लागत नाहीं. तिच्याप्रमाणे माझाहि तिच्याकडे असोनात ओढा आहे. पण आम्हां दोघांच्या प्रेमाची उत्कटता सारखीच असली तरी त्यांची जात एक नाहीं. तिची माझ्या संवंधाने पतिभावना आहे आणि मला तर तिच्याविषयी पत्तीसनेहाची कल्पनाहि सहन होत नाहीं. तिच्या पतिप्रेमाचा माझ्यावर अलीकडे सारखा वर्षाव होत असतांहि, माझ्या अंतःकरणाचा प्रवाह निर्मल भक्तिभावनेच्या थड्या ओलांडून स्त्रीप्रेमासारख्या विषयसुखाच्या लालसेने दूषित झालेल्या प्रदेशांत कांही केल्या प्रवेश करीत नाही. मोठाच विलक्षण प्रसंग आला आहे. आतां यांनुन पार कसें पडावें? छे-इच्याशी इतक्या मोकळेपणाने वागण्यांत

मोठी चूक झाली. माझी इच्छा नसतांहि मला नकळत माझ्या प्रेमवर्तना-
मुळे तिच्या प्रेमांकुराला पोषण मिळाले व त्याची एवढी वृद्धि झाली.
आतां यापुढे हळू हळू कठोरपणाचा उपयोग केल्यावांचून सोय नाहीं.
कठोरपणानें वागण्याचा आजवर मीं कितींदां तरी निश्चय केला. पण
तडीसच जात नाहीं त्याला काय करावे ! [मृणालिनी प्रवेश करते].

मृणां० : महाराजांना मजकरितां फार वेळ खोलंवावें लागले !

विक्रां० : कांहीं विशेष नाहीं.

मृणां० : मीं फार लगवग केली. पण झालाच थोडासा उशीर. महाराजांनी
त्यावद्दल क्षमा करावी.

विक्रां० : तुला धमा नेहमींच आहे. पण मृणालिनी, तू आज मजवरोवर लढाई-
वर न आलीस तर नाहीं का चालणार ?

मृणां० : पण मी म्हणतें येण्याला हरकत कोणती ?

विक्रां० : गेल्या लढाईत तुला झालेल्या जखमा अद्यापि नीट भरून आलेल्या
नाहीत.

मृणां० : पण महाराजांच्या जखमा तरी कोठे नीट वन्या झाल्या आहेत ?

विक्रां० : मृणालिनी, आम्ही या रणदेवतच्या सेवेतील दास. आमचे हे नित्याचेच
सुखविलास आहेत.

मृणां० : पण महाराज, आपणाप्रमाणे रणदेवतेचे दास्य मींहि आतां पत्करिले
आहे.

विक्रां० : तरी सुद्धां तू आज मजवरोवर येऊ नयेस असें मला वाटते.

मृणां० : महाराजांच्या प्रेमळ मनाला मला त्रास झालेला पहावत नाहीं हें मी
जाणते. पण महाराज, आपणापासून दूर राहण्यापेक्षां आपणावरोवर
राहून आलेला कोणताहि प्रसंग मला कमी दुःखाचा—नव्हे मी म्हणते
अधिक सुखाचा—वाटतो. ज्या जखमांनी महाराजांच्या प्रेमलोलुप दृष्टीला
मला थोड्या दिवसांपूर्वी पात्र केले त्या आज मला आपणापासून दूर
राहूं देणार नाहींत.

विक्रां० : मृणालिनी, तुझी प्रकृति सुधारली नसतां मी तुला लढाईच्या मैदानावर
चालण्याची तसदी कशी यावी ? लोक मला दूषण नाहीत का देणार ?
तेव्हां मला वाटते आज तू मारें छावणीतच रहावेंस हें वरें.

मृणां० : महाराजांची तशी आज्ञाच असेल तर माझा इलाज खुटला. वाकी
छावणीत राहण्यापेक्षां मला महाराजांच्या समागमे युद्धभूमीवर येण्याचीच
अधिक हीस वाटते. महाराज, आपणांला खरेच सांगू ?—

पद-बऊ तेरा समजायोरै०-

बहु अपुल्या सहवासीं या प्रीती मना ॥ ध्रु० ॥
 असुख-भावना विस्मृति गेले ॥
 सुखचि दिसत जर्जि सारें हैं या नयनां ॥ १ ॥
 काल जाइ कसा समजत नाहीं ॥
 लीन सतत मन आनंदीं रणरमणा ॥ २ ॥

विक्रां० : (स्वगत) आला-पुन्हां प्रेमाचा भुंगा लागला माझ्या कानाशीं गुण-गुणावयाला. इचे हे मधुर शब्द एकले कीं माझें अंतःकरण अधिकाधिक कष्टी होते. अमृताच्या डोहांत बुडून मरण्यासारखें झाले आहे हें. पण छे-मला या जाळचांतून दांडगाई करून सुटलेच पाहिजे. आज हिने मजवरोवर लढाईवर येतां नाहीं कामाचे, बस; हिने मार्गे छावणीतच राहिले पाहिजे. (उघड) मृणालिनी, क्षमा कर. तुझ्याशीं कठोरपणाने वागून तुझ्या मनाला दुखविणे मला अतिशय जिवावर येते. पण काय करूं? माझा नाइलाज आहे. वस्तुत: तुला आज्ञा करण्याचा माझा अधिकार नाहीं. पण जर माझी आज्ञा मानून छावणीत राहण्यास तयार असलीस, तर अधिकार नसरांहि मी तुला आज्ञा करतों कीं तूं आज मजवैरोवर रणांगणावर येऊन नयेस.

मृणा० : ठीक आहे. महाराजांची आज्ञा मला शिरसामान्य आहे. माझ्या शरीराला लढाईवर येण्याची सक्त मनाई करण्यांत आली असली, तरी माझ्या मनाला तसा कांहीं प्रतिवंधन नाहीं ना? तर मग मी माझ्या मनाने महाराजांच्या वरोवर लढाईवर येईन आणि जखमा सहन करून गेल्या तीन खेपांना या शरीराने महाराजांची जशी सेवा केली तसें माझें मनहि आज महाराजांच्या आज्ञेत सादर राहील. माझें शरीर अशक्त झाले असले तरी माझें मन आपणावरोवर लढाईवर येण्याइतके खंबीर आहे, हें महाराजांच्या लक्षांत आहे हें पाढून मला आनंद होतो.

विक्रां० : मृणालिनी, तुझ्या मनाच्या खंबीरपणासंबंधाने माझी पूर्ण खात्री होऊन चुकली आहे परंतु खरें विचारशील तर तुझ्या मनानेहि मजवरोवर येऊन नये अशी माझी इच्छा आहे. पण तें होणे-

मृणा० : केवळ अशक्य आहे. आपली परवानगी असो वानसो माझे मन आपण-बरोवर लढाईवर हें येणारच, आणि मी म्हणतें लढाईवरच काय, पण आपण कोठेहि गेलांत तरी आपल्यावरोवर आपल्या छायेप्रमाणें तें सदा-सर्वकाळ असणारच.

विक्रां० : मृणालिनी, हे तुझे शब्द चंद्रकिरणाहूनहि शीतल असतां मला तापदायक होतात.

मृणा० : तापदायक होतात ? आणि तें कां म्हणून ?

विक्रां० : तें कां म्हणून ? मृणालिनि, कां म्हणून काय सांगूं ? अमृतप्राशनानें मनुष्य मरतो अगर कोमल कुसुमांच्या स्पर्शातून मनुष्याच्या अंगास चटके वसतात, असे जर दिसू लागले तर त्याचें कारण काय सांगावें ?

मृणा० : महाराजांच्या हृदयाला क्लेश होतील असे माझ्या शब्दांत काय होते ?

विक्रां० : तुझ्या शब्दांत काय होते ? काय सांगूं मृणालिनी, तुझ्या शब्दांत जे कांहीं होते, तें त्यांत नसतें तर वरें होते. अर्थावांचून शब्द निर्माण होते तर विषारी शब्दांनासुद्धां कोणास अपाय करतां येताना. मग तुझ्या सारख्या अमृतमय वाणीच्या पदरीं दुर्जनतेचा दोप कसा येतो ?

मृणा० : माझ्या शब्दांत महाराजांविषयींच्या प्रेमाशिवाय दुसरें काय होते ?

विक्रां० : हां-तेच. तें-तें प्रेम-तें अमृत-तेच या वाणीत नको होते. किबहुना त्या थोर अंतःकरणांत त्याचा मुळी उद्भवत झाला नसता तरी फार चांगले झाले असते. पण हें व्हावे कसे ? या देवतेला सोडून त्या दिव्य वस्तुनें दुसऱ्या कोणाचा आश्रय करावयाचा होता ? तिच्या वास्तव्याला दुसरे कोणते स्थान पाच होते ?-

मृणा० : म्हणजे, म्हणजे काय म्हणतां महाराज, आपण हें ! माझ्या प्रेमाचा आपल्या मनाला वीट वाटतो का ?

विक्रां० : प्रेमाचा वीट ! होय-पण तो विषय सध्या राहूं दे. पुनः वोलूं आपण केव्हां तरी त्यासंवंधानानें. वस्तुतः प्रेम ही अबीट वस्तु आहे-पण नको तो विषय पुढे चालावयाला. मृणालिनी, येतों मी. माझे सैनिक अगदीं उतावीळ झाले असतील. (शिंग वाजते). हा पहा कुणाचा इपारा झाला. कृतांतसिहाचे लोक चालू झाले. मला आतां गेलेच पाहिजे. मीं तुला आज वरोवर घेतले नाहीं, त्याचा भलताच अर्थ करू नकोस. मला निरोप दे. तुझ्याशीं वन्याच गोष्टी वोलावयाच्या आहेत. माझे अंतःकरण मी तुला खुले कल्ह दाखविणार आहें-पण सध्यां नको त्याविषयीं कांहीं. दे, मला तुझी ही कृपादृष्टि नुसती मजवरोवर असली कीं सर्व मंगलदायी देवता मजवर प्रसन्न झाल्याच असे मी समजतो. येतों मी. तूं जाऊन तंबूत स्वस्थ ऐस. युद्ध संपतांथणीच मी तुझ्या दर्जनाकरितां येईन.

मृणा० : महाराजांची प्रतापी तरवार आज युद्धांत पूर्ण यशस्वी होवो. (विक्रांत जातो). (स्वगत) विक्रमशाली वीरांच्या मस्तकावर विजयश्रीचा मुगुट ठेवणाऱ्या उदारशील रणदेवतांनो, माझ्या प्रियकरावर तुमचा प्रसाद

होऊं चा.—पण विक्रांत माझे खरोखरच वियकर आहेत का ? होय. आहेतच ते माझे प्रियकर. माझे जर त्यांच्या ठिकाणी निस्सीम—निश्चल-निव्याज प्रेम आहे तर ते माझे प्रियकर कसे नाहींत ? मग माझ्या शब्दांपासून त्यांना त्रास होतो, असें ते आतां कां म्हणाले वरें ? माझ्या अंतःकरणांत त्यांच्या विषयीच्या प्रेमाचा मुळी उद्भवच झाला नसता, तर फार चांगले झाले असें, असें त्यांना आज कां वाटले ? प्रेमी माणसांच्या प्रेमल शब्दांपासून मनाला त्रास ब्हावा याचा अर्थ काय ? माझे त्यांच्यावर प्रेम आहे ही माझी चूक आहे असें त्यांना कां वाट असेल ! पण छे. आजपर्यंत ते असें कधीच बोलले नाहींत उलट त्यांच्या प्रत्येक कृत्यावरून त्यांचे माझ्यावर अत्यंत प्रेम आहे, असें अगदी स्पष्ट दिसत असे. मग आज असें त्यांचे चमत्कारिक वर्तन कां ? पण नको तो विषय सध्यां. आतां चोहांकडे युद्धाची गर्दी उसलेल आणि मनुष्यांच्या अंतःकरणांतील सर्व कोमल विकारांची होळी होउन भयानक विकारांची पिशाच्यांचे सर्वत्र थथयाट करून सोडतील; तेव्हां माझ्या प्रेमाचा वचाव करण्याकरितां मला तें आंतल्या आंत झांकून ठेविले पाहिजे. पण प्रेमाला रणावर मरण आहे का ? नाही; प्रेम रणावर अमर आहे. इतर सर्व सौम्य व मधुर विचारांचे जरी युद्धभूमि हें स्मशान असले, तरी प्रेमाच्या देवतेचे हें नंदनवन आहे. प्रीतिदेवता सर्वांगिकारांनी नटून जर खरोखर कोठे सुप्रसन्न चित्तानें विहार करीत असेल तर, ती या वीरांच्या तरवारीनीं सुशोभित झालेल्या रणांगणावरच. कुमारिकांच्या निष्कपट अंतःकरणाप्रमाणे संग्रामदेवतेने नटविलेला हा रणप्रासाद प्रीतिदेवतेचे अत्यंत प्रिय क्रीडामंदिर आहे; तेव्हां रणस्वामिनी भवानीची सखी ही प्रेमलता युद्धाच्या उष्णतेत करपून कशी जाणार ? —

पद—राग बागेश्वी; ताल—झपताल.

थोर रण—मातृ पद प्राप्त इस जाहले ॥

म्हणुनि रणिं अभय ही । अमर ही त्या वले ॥ द्वू० ॥

रण—समय थोरतर । काल संहारकर ॥

मत्तसमरानुचर । हे हिनें नमविले ॥ १ ॥

अनल—जवाला अतुल । तेज प्रसवी प्रखर ॥

दुखवि कां तिजसि तें । प्रलयि जरि कोपले ॥ २ ॥

(पड्यांत आवाज होतात). झाली युद्धाला सुरुवात. आतां तंबूत परत न जातां पलीकडच्या टेकडीवरून युद्धाचा चमत्कार पाहूं. प्रेमलीलेला सदृश

असणारी ही युद्धक्रीडा कुमारिकेच्या प्रेममय अंतःकरणाला सदैव
सुखदायक होवो ! [जाते].

प्रवेश तिसरा

स्थळ : रणांगण

[विक्रांत प्रवेश करतो].

विक्रां० : आली, या वगलेच्या फौजेची धूळधाण उडाली. आतो एका पाव घटकेच्या आंत दुस्मान रणमैदान सोडून पळावयास लागेल. मदालसा वहाद्वार स्त्री खरी ! तिने आज शौर्याची कमाल केली. युद्धाच्या गर्दीत आपला घोडा धालून तिला आमच्या सैन्यावर वेधडक तुटून पडतांना पाहून मला तिच्या निधडचा शातीचे कौतुक वाटले. आणि वास्तविक स्त्रीशीं जगडण्यांत कांहीं पुरुषार्थ नमतांहि त्या मदालसेच्या सामन्यास उर्भे राहिल्याबद्दल मला क्षणमाच अभिमान वाटला. मी जर या ठिकाणी तावडतोव येऊन दावल होतों ना, तर त्या जहांवाज वायकोने विजय-थीला आमच्या गोटांतुन खाचीने खेचून नेले असते. पण या विक्रांताशीं जगडण्यांत आजपर्यंत रणांगणावर कोणाच्याहि वांटचास जे भाय आले नाहीं, तेंहिच्या तरी वाटचाला कोठून येणार ? इतकाहि पराक्रम गाजवून अखेरीस तिला हारच खाची लागली. आणि मी मनांत आणले तर तिला आज आपले प्राणहि या तरवारीच्या धारेवर वळी द्यावे लागते. पण छें-त्या नादान स्त्रीच्या रक्ताने मी आपली तरवार विटाळणार नाहीं. ती मला गांठून माझ्याशीं दोन हात करण्याकरितां सारखी धडपडत आहे. पण मी तिची धडपड सफल होऊँ देणार नाहीं. अरे पण ही पहा ती इकडेहि आलीच. आतां आपण दुसऱ्या वाजूस गेले पाहिजे. [जातो. मागून दुसऱ्या वाजूने मदालसा येते.]

मदा० : विक्रांता, थांव-थांव असा तांड चुकवून जाऊ नकोस. मी तुझी पाठ सोडणार नाहीं. माझे सर्व सैन्य आज रणमैदानावर गारद होऊन गेले तरी तुला गांठून तुझ्याशीं दोन हात केल्यावांचून मी रणमैदान सोडणार नाहीं. आज चार लढायांत मी तुझा सारखा पिढ्ठा पुरविला आहे, आणि तू प्रत्येक वेळीं माझा सामना टाळीत आला आहेस; पण आज मी तुझी पुरी पाठ पुरविणार. मला मरण. आले तरी तें तुझ्या हातूनच आले पाहिजे. एखाद्या क्षुद्र कीटकाकडून मी मारली जाणार नाहीं, आणि तुलाहि इतरांच्या हातून मर्हं देणार नाहीं. तुझ्या हाताने मी अगर माझ्या हाताने तू असेच आपण मेले पाहिजे. तेव्हां थांव-

माझ्याशी लढ आणि आपणा दोघांवैकीं दुनियेत यापुढे कोणी नांदावै याचा कायमचा निकाल लावून घे. पण छे-तो गेला-गेला पार निघून दुसरीकडे. मिसळला युद्धाच्या गर्दीत आणि दिसेनासाहि झाला. आतां त्याला मी कसा गांदू? (पडशांत विजयदुभींचा नाद.) आं-हा विजयदुभींचा नाद कोणीकडून उठला? माझा पराजय झाला का? (मदालसेचा जयजयकार) छे-हा जयघोष माझ्या नांवांचा होत आहे. मग काय मी विजयी झाले?

१ शिपां०: (प्रवेश करून) सरकार, आनंदाची वार्ता. सरकार विजयी झाले.

२ शिपां०: (प्रवेश करून) विक्रांताच्या मुख्य सैन्याचा मोड झाला. कृतांतसिंहास कोदंडांनी कैद केले. चंद्रशेखराचें निशाण आपल्या लोकांच्या हस्तगत झाले.

मदा० : ही आनंददायक वार्ता आणल्यावदल मीं तुम्हांला माझ्या खास तैनातीत दाखल केले आहे. (पाहून) पण हें काय? विजयदुभी एकदम वंद कां झाल्या? जयघोष मध्येच कां थांवला? नुकत्याच आग विज्ञालेत्या जागी लढाईच्या ज्वाला पुन्हां कां भडकू लागल्या?— [३ सरदार प्रवेश करतो.]

३ सर०: (धावन्या धावन्या) महाराणी सरकार, धांवा.—कोदंडांना मदत करा. नाहींतर लढाईत आतांपर्यंत आपल्या लोकांनी कमाविलेले सारें यश पुन्हां शत्रूच्या पदरांत पडणार आणि आपला पुरापुरा मोड होणार.

* मदा० : म्हणजे पुन्हां लढाईने उलट खाली? जयापजयाचें पारडे एका क्षणांत वदलूं लागले?—विक्रांताने इतक्यांत या टोकापासून त्या टोंकाला हल्ला नेला?

४ सर०: (प्रवेश करून) सरकार, धांवा—मृणालिनीने कोदंडांना जखमी केले.— आपल्या लोकांचा दम सुटला.—मृणालिनी, कृतांतसिंह चंद्रशेखराचें निशाण हरण करून परत चालली—

मदा० : मृणालिनी! छे, मृणालिनी नसेल—तो विक्रांत असेल. कृतांतसिंहाच्या कृतांतावर—माझ्या वहादर कोदंडावर—मृणालिनी कसा जय मिळवील?

५ सर०: (प्रवेश करून) चला—सरकार, चला. आपले लोक कोदंडांना रणभूमीवर टाकून पळत सुटले. मृणालिनीच्या लोकांनी सरसहा कत्तल मुळ केली. कृतांतसिंहाने गमावलेली विजयश्री मृणालिनी आपल्या हातून हिसकावून घेऊन चालली.

मदा० : मृणालिनी—मृणालिनी. जेवें तेथें विक्रांत, नाही तर मृणालिनी. तुम्ही सारे विक्रांताला या वाजूला डांवून टाका. मी आतां त्या मृणालिनीची जाऊन गठडी वळते. या मदालसेच्या पंजांतून वाटेल त्यानें जयश्री

मिळवून न्यावी म्हणजे काय? चला. तुम्ही सारे विक्रांतावर तुटून पडो. जा, निधा. (सर्व जातात). हे रणदेवते, विक्रांतावर आसक्त असलेली ही तुझी खुळी पोरगी जयश्री, आपल्या सवतीच्या गळ्यांत पडून प्रियकराच्या आराधनेला निधाली आहे. पण यामुळे विक्रांताचे प्रेम तिच्या पदरांत न पडतां मृणालिनीच्या पदरांत पडेल, हेंत्या वेडीला कळत नाहीं. तेव्हांठ, जागी हो; आणि वेळीच सावध होऊन आपल्या मुलीला तिच्या लवाड सवतीच्या हातांतून सोडीव. ये—मृणालिनीला मातीस मिळविण्यास मी निधाले आहे तेव्हां माझ्या तरवारीत संचार कर—आणि तुझ्या साहाय्याने तुझ्या मुलीच्या वाटेतील हा सवतीचा कांटा मला उपटून टाकू दे.— [त्वेषाने निघून जाते].

प्रवेश चौथा

स्थळ : मृणालिनीचा तंबू
[विक्रांत व मृणालिनी]

विक्रां० : मृणालिनी, मी आज अगदी भांवावून गेलों आहें.

मृणा० : महाराजांना भांवावून जाण्याचे कारण काय?

विक्रां० : मृणालिनी, आज आमच्या पक्षाला अलौकिक यश प्राप्त करून देऊन तूं मजवर अपरिमित उपकार करून ठेवले आहेस, त्यांची फेड कशी करावी हें मला समजत नाहीं.

यृणा० : महाराज, पण हे मुळी उपकारच नव्हत. ते माझें कर्तव्यच होते.

विक्रां० : तरी पण तुझ्या कृत्यावद्वालचे पारितोषिक तरी तुला मिळाले पाहिजे.

मृणा० : महाराज, पारितोषिकाच्या लालसेने कांहीं मी आपल्या पक्षाची सेवा करीत नाहीं.

विक्रां० : पारितोषिकाची आकांक्षा तिळमात्रहि न धरतां तूं आमच्या पक्षाची सेवा करीत आहेस, हें खरोखरच तुझ्या अंतःकरणाचे थोरपण आहे. आणि त्याचेवद्वल तुला पारितोषक देण्याची तुझ्याप्रमाणे मलाही आवश्यकता दिसत नाहीं. पण माझी जी सेवा तुझ्याकडून आतांपर्यंत ज्ञाली आहे तिच्यावद्वल मी तुझे उतराई झालेच पाहिजे.

मृणा० : ते कां म्हणून?

विक्रां० : कारण माझी सेवा करणे हें तुझें कर्तव्य नव्हते.

मृणा० : नाहीं. आपली सेवा करणे माझें कर्तव्यच होते आणि त्या कर्तव्यावद्वलहि आपणाला उतराई व्हावेसे वाटत असेल तर आपली कृपा मजवर निरंतर असू यावी म्हणजे झाले.

विक्रां० : कृपा तर नेहमीची आहे. पण असमर्थाची कृपा असली काय आणि नसली काय सारखीच आहे.

मृणा० : महाराज, आपण असमर्थ कसें म्हणतां ? विक्रांत जर असमर्थ, तर या जगांत आतां समर्थ तरी कोणाला म्हणावें ? प्रसन्न ज्ञाले असतां, जे आपल्या इच्छामात्रेकरून सेवकाचे वाटेल ते मनोरथ पूर्ण करू शकतात, त्या निग्रहानुग्रह समर्थ पुरुषांना असमर्थ कसें म्हणतां येईल ?

विक्रां० : मृणालिनी, इतरांच्या संवंधानें मी कितीहि समर्थ असलो तरी तुझ्या संवंधाने मात्र यी पूर्ण असमर्थच आहे. कारण प्रसन्न ज्ञालों असतांहि तुजवर कांही प्रसाद करतां येईल असे मला वाटत नाहीं. तुला देण्याकरितां तुझ्या योग्यतेला साजेसे असे कांही मजजवळ उरलेले नाहीं. कारण आम्हां शिपायांचे क्षम काय तें तरवारीच्या जोरावर समरांगांत मिळविलेले यश आणि लोकांनी प्रेमलपणाने वहाल केलेली कीर्ति. पैकी समरांगणावरील यश हें मी आपल्या बांधवांच्या चरणी कायमचे वाहिलेले असल्यामुळे त्यावर आतां माझी मालकी राहिलेली नाही. आणि माझी कीर्ति ही तर मी तुला यापूर्वीच अर्पण केलेली आहे. तेव्हां तुझ्या उपकारांचे कृष्ण सदासर्वकाळ शिरावर वागविणे एवढेच आतां माझ्या वाटचास राहिलेले आहे. आणि आजपासून तुझ्या पायांची धूळ या मस्तकावर धारण करून मी मृणालिनीचा जन्माचा कृष्ण आहे ही गोष्ट मी जगाच्या निदर्शनास नेहमी आणीत राहीन. तेव्हां मृणालिनी, आजवर देव, राजा आणि गुरुजन यांच्यावांचून ज्यावर कोणाची सत्ता चालूं शकली नाहीं तें हें विक्रांताचे मस्तक माझ्या सत्तेचे म्हणून मी तुझ्या चरणावर अर्पण करीत आहे. त्याचा कृपा करून स्वीकार कर.

[तिच्या पायांवर मस्तक ठेवूं लागतो].

मृणा० : (दूर सरून) महाराज, नका; आपल्याकडून आपल्या या थोर शिरकमलानें पूजा करून घेण्याइतकी या पायाची योग्यता नाही.

विक्रां० : नाही. मृणालिनी, या पायांची थोरवी खरोखर मोठी आहे.

पद-कर मूळ संखी०-

पद-कुवलयि या विमला । कमला करि लोला ।

सुगुणवती सुरयुवती । सकल येती सेवेला ॥धु०॥

आत्मयज्ञरूप हरी । प्रकट जिथे चिरकाली ॥

गुणगणना त्या चरणा । कवण तुला ?

(नमस्कार करून तिच्या पायांची माती मस्तकास लावीत) देवा, ही पवित्र मृत्तिका आपल्या स्पर्शनिं या माझ्या मस्तकाला पावन करो,

मृणालिनी, येतों मी आतां. तू आज फार श्रमली आहेस. तेव्हां तू आता स्वस्थ जाऊन विश्रांति घे. [जातो].

मृणां० : (स्वगत) परमेश्वरा, या उदार आत्म्याला सदैव सुखांत ठेव. यांचे हेच मत्कारिक पण उदार वर्तन मला दर पळाला अधिकाधिक त्यांच्या जवळ जवळ ओढीत आहे. मला तर अलीकडे ते प्रत्यक्ष देवच वाटूं लागले आहेत. प्रियकराच्या ठिकाणी देवाची भावना उत्पन्न होऊ लागली म्हणजे प्रेम परमावधीस चालले असे नाहीं का! होत? सकाळच्या त्यांच्या दोलण्यानें माझ्या मनावर जे थोडेसे उदासीनतेचे पटल पडले होतें, तें पुन्हां आतांच्या वर्तनानें नाहींसे झाले. क्षणांत सुख-क्षणांत दुःख देणारी ही प्रीति कुमारिजनांची सखी म्हणून म्हणतात; पण मला ती तारुण्यदणेवरोवर आम्हां कुमारिकांच्या राशीस आलेली दुष्ट ग्रहदशाच वाटते.

पय-पानी भरेली०-

प्रीति जगि या वैरि खरी अबला जना आम्हां ही ॥ द्व० ॥

घेऊनि जनना मृदुल हृदयि या ।

शालि तयावरि । घाव कठोरा ॥ १ ॥

परवश करूनी भ्रमवि जगतिं या ।

लावि गळचाला । फांस अघोरा ॥ २ ॥

सकाळपासून उद्दिग्न झालेल्या चित्ताला आतां समाधान वाटत आहे, तेव्हां आता मला क्षणमात्र विश्राति मिळेल.- [जाते].

प्रवेश पाचवा

स्थळ : विक्रांताचा तंवू.

[विक्रांत विचार करीत आहे].

विक्रां० : (स्वगत) आजचा प्रसंग मोठा विकट आहे. : अज्ञानतः कां होईना पण आपणच वाढविलेल्या एका थोर कुमारिकेच्या अत्यंत नाजुक प्रेमलतेला आपणच छेदून पाडावयाची म्हणजे निर्दयपणाचे अधम राक्षसी कर्म नव्हे का? आणि असलें हें लांछनास्पद आसुरी कर्म म्हणजे या विक्रांतांच्या नीचपणाची, क्रुतधनतेची कमालच झाली नाहीं का म्हणायची? पण काय करावें? त्या राक्षसी कर्मला प्रवृत्त होण्यावांचून गत्यंतर उरलें नाहीं. मला तें फार नाजुकपणाने उरकलें पाहिजे. देवा, मला या कठिण प्रसंगांतून निभावून ते अणी माझी तुझ्या पायापाणी

प्रार्थना काहे. अतिशय उत्कट प्रैमाच्या निराशेचा देखावा म्हणजे कोण भयंकरता ! – छे, मला तर कल्पनाहि नुसली असह्य वाटते.–मृणालिनी आलीच. –मना, असें सैरावैरा धांवू नकोस. एका ठिकाणी स्थिर हो. लढाईच्या मैदानावर तुमुल युद्धाच्या ऐन गर्दीतसुद्धा जें कधी डगमगले नाहीं त्याने आज असें चंचलपण कां प्रगट करावें ? –पण हा मनुष्यांच्या कत्तलीनीं भेसूर दिसणाऱ्या लढाईपेधार्हाहि अधिक भयाण प्रसंग नाहीं का ? मजवरचा हा प्रसंग टाळून जर कोणी मला आणखी घंभर लडाया करण्यास सांगेल तर त्याची ती आज्ञा सोठ्या आनंदाने मान्य करीन –पण हा प्रसंग नको. – (मृणालिनी येते).

मृणा० : महाराजांचे केबऱ्यां येणे जाले ?

विक्री० : मी हा आतांच आलो.

मृणा० : महाराजांची प्रकृति ठीक आहे ना ?

विक्री० : प्रकृतीमध्यें जर मनाचा अंतर्भवि होत नसेल तर माझी प्रकृति ठीक आहे.

मृणा० : म्हणजे ! महाराजांच्या मनाला कांहीं वास होत आहे का ?

विक्री० : होय आणि तेवढ्याकरितांच तुला बोलावले आहे.

मृणा० : महाराजांनी आज्ञा करावी, मी सेवेला हजर आहे.

विक्री० : मृणालिनि, माझा तुझा सेव्यसेवकसंवंध आतां उरलेला नाहीं.

मृणा० : कां वरें ?

विक्री० : कारण, गेल्या लढाईपासून आपले नातें बदलले आहे. वस्तुतः मी त्या नात्याने कधीं तुझ्यापाशी वागण्याची अपेक्षाच केली नव्हती. तूंच तसा संवंध पाळीत आहेस, पण तोहि त्या दिवशी आपण बदलला आहे. वरें तें राहूं दे. वैस येथे, आणि माझें म्हणणें शांतपणाने ऐकून घे. मृणालिनि, त्या दिवशी दिलेल्या पारितोषिकाने माझ्या मनाचे समाधान जाले नाहीं, तेबऱ्यां तुला आणखी कांहीं तरी द्यावें म्हणून मी तुला मुद्दाम आल्यावरोवर बोलावणे पाठविले. कारण, मला पुनः एक-दोन दिवसां-करितां छावणी सोडून वाहेर जावयाचें असत्यामळे तें आजच देऊन टाकावें असें मी योजले आहे. पण थांब. मला तुला एक इषारा देऊन ठेवूं दे. पारितोषिकाच्या गोड नांवाला भुलून अगोदरच आनंदांत गर्की होऊं नकोस. कारण मी जी वस्तु तुला देणार आहे ती अमृताहूनहि मधुर, चंद्राहूनहि शीतल आणि स्वर्गाहूनहि थोर आहे; पण तिचें दान करीत असतां देणाराला व घेणारालाहि ती अत्यंत तापदायक होणारी आहे.

मृणा० : तर मग मला वाटतें आपण ती मला न दिलेली वरी.

विक्रां० : छे. मीं ती तुला दिलीच पाहिजे. आणि मीं ती तुला देणारचं.

मृणा० : महाराजांचा तसा निश्चय असेल तर कितीहि तापदायक असली तरी मीं ती घेतलीच पाहिजे. महाराज, सांगा कोणती वस्तु ती ?

विक्रां० : मृणालिनि, त्या दिवशीं तुझ्या चरणीं वहिलेल्या या माझ्या महाभाग मस्तकाशिवाय माझ्याजवळ एक अत्यंत थोर अंतःकरण आहे. आणि तुला तें मीं आज देणार आहे.

मृणा० : काय-काय म्हणतां महाराज ? आपले थोर अंतःकरण आपण मला देणार ? अहाहा-देवा-कोण आनंदाचा क्षण हा ! माझ्या सर्व आशा सफळ ज्ञाल्या-माझे सर्व मनोरथ पूर्ण झाले. महाराज, मीं आपली अत्यंत आभारी आहे. [त्याच्या पायाशीं गुडधे टेकूं लागते].

विक्रां० : हां-मृणालिनि, थांव इतक्यांत आनंदून जाऊ नकोस. मीं आपले अंतःकरण तुला देतों असे बोललों नाहीं. कारण माझ्या अंतःकरणावर माझी मुळीं सत्तांच नाहीं. त्यावर त्यापूर्वीच दुसऱ्याचें स्वाभित्व स्थापन झालेले आहे. आणि मीं म्हणतां कदाचित् माझी मालकी असती तरीमुढां तुझ्या अमोलिक सेवेचें पारितोपिक होण्याची त्याची खात्रीने किमत नव्हती. पण मीं जे अंतःकरण तुला देणार आहे त्याने मात्र तुझ्या सेवेचें मोळ वरोवर करतां येईल.

मृणा० : महाराज, मला तर आपल्यापेढां दुसऱ्या कोणाच्याहि अंतःकरणाची महतो अधिक वाटत नाहीं. असे असतां आपल्या अंतःकरणापेढांहि अधिक मोलाचें असें हे कोणाचें अंतःकरण आहे ?

विक्रां० : तें एक अत्यंत थोर अत्यंत-उदार-असे एका देवांगनेचें दिव्य अंतःकरण आहे.

मृणा० : पण महाराज, तें तर मला आपण देण्यापूर्वीच मिठालें आहे. देवी देवांगनेचा आत्मा माझ्याशीं पूर्ण तन्मय झाला असल्यामुळे देवीचे थोर अंतःकरणहि माझ्याजवळ आहे. आणि खरे विचाराल तर महाराज, त्या दिव्य अंतःकरणाच्या दैवी स्फूर्तीनिच माझी आपल्या ठिकाणी निस्सीम प्रीति जडली आहे.

विक्रां० : मृणालिनि, तें जरी तुझ्याजवळ असले तरीं त्यावर मालकी माझी आहे.

मृणा० : वाटल्यास आपली मालकी मीं मान्य करते-

विक्रां० : पण मीं माझ्या लाडक्या देवांगनेच्या अंतःकरणासंबंधाने बोललों नाहीं. कारण तिचे अंतःकरण दुसऱ्याच्या स्वाधीन करणे म्हणजे तिचा विश्वासघात करण्यासारखे आहे.

मृणा० : मग दुसऱ्या कोणत्या देवांगनेचे दिव्य अंतःकरण आपल्या स्वाधीन झालेले आहे ? ही एवढी भाग्यशाली दुसरी देवांगना कोण ? -

विक्रां० : मृणालिनि, ही अत्यंत गुह्य गोष्ट आहे. पण तुझ्याजवळ मन मोकळे करून बोलण्याला मला कांहींच संकोच वाटत नाही. तुला ऐकून अचंदा वाटेल, पण मी सांगतोंच तुला. मृणालिनि, या चांडाळ विक्रांताने आपल्या अंतःकरणांतील स्त्रीप्रेमाचा लवलेशहि मोबदल्यांत न देतां एका उदारतुल्य स्त्रीच्या अंतःकरणाचा अपहार केलेला आहे.

मृणा० : महाराज, काय म्हणतां आपण हें? आपल्या हातून—महाराज विक्रांतांच्या हातून—असें निद्यकर्म घडले!

विक्रां० : होय, घडले खरे पण त्याला माझा अगदी नाइलाज होता. मी त्या अंतःकरणाचा कधीहि अभिलाप केला नव्हता आणि त्याच्या प्राप्तीची पावता माझ्या अंगी आहे असेंहि मला कधी वाटले नाही. पण इतके असूनहि हें कर्म माझ्या हातून घडून आले आणि त्या निद्य पातकाचे परिमार्जन करण्यासाठीच तें मी तुला अर्पण करणार आहें.

मृणा० : पण असें करण्याने पूर्वीच्या अपहाराच्या पातकांत आणखी विश्वास-धाताच्या पातकाची भर पडणार नाही का?

विक्रां० : वास्तविक भर पडली पाहिजे. पण ती पडणार नाही. इतकेंच नव्हे तर असें केल्याने पहिल्या अपहाराच्या पातकाचाहि दोष नाहींसा होईल.

मृणा० : म्हणजे? देवीचें अंतःकरण मला देण्यांत देवीचा विश्वासधात होत नाही ना!

विक्रां० : होय, कारण त्या ठिकाणी एकीची वस्तु दुसरोच्या स्वाधीन केल्यासारखी होत आहे.—

मृणा० : आणि येथे?

विक्रां० : तसें होत नाही. या ठिकाणी ज्याची वस्तु त्यालाच परत केल्यासारखी होत आहे.

मृणा० : म्हणजे—म्हणजे! आपल्या या भाषणाचा अर्थ तरी काय महाराज?

विक्रां० : याचा अर्थ हाच की मृणालिनीने विक्रांताच्या संमतीवाचून विक्रांताची इच्छा नसतां, त्याला दिलेले अंतःकरण आज विक्रांत प्रेमादरपूर्वक मृणालिनीला परत करीत आहे. तिने विक्रांताची ही प्रेमाची भेट आनंदाने स्वीकारावी.

मृणा० : हाय रे देवा!—अखेरीस हेंच का पारितोषिक मला मिळावयाचें होतें?

विक्रां० : मृणालिनी, काय सांगू? तुझ्या उज्ज्वल प्रेमाची जिने किमत करतां आली असती ती वस्तुच आता मजजवळ उरलेली नाही—मग तुझ्या प्रेमावर मी आपला हक्क कसा दाखवू? मोबदला देण्याचें सामर्थ्य

अंसल्यावांचून माणसाने दुसऱ्याच्या अर्थावर वांच्छा कशी धरावी ? हा सज्जतोंचा मार्ग आहे का ? हा नीतीचा व्यवहार होईल का ?

मृणा० : पण महाराज, प्रेमाला मोवदल्याची अपेक्षा असते कोणे ?

विक्रां० : होय. तुझे म्हणणे बरोबर आहे. खरे प्रेम निरपेक्षच असते यांत शंका नाही. पण निरपेक्ष म्हणजे ते कशाचीच अपेक्षा करीत नाही असे मात्र नाही. त्याला त्याच्याच जातीच्या प्रेमाच्या मोवदल्याची तरी अपेक्षा नेहमी असतेच.

मृणा० : होय. असते खरी ही अपेक्षा. आपण ज्यावर अतोनात प्रेम करतों त्याने आपल्यावरहि उलट तसेच प्रेम करावे असे प्रत्येकाला वाटते खरे-पण महाराज, हे स्वाभाविक नव्हे का ?

विक्रां० : होय. अगदी स्वाभाविक आहे. पण मृणालिनी, प्रेमाचा मोवदला प्रेमाने नेहमी मिळतोच असे नाही.

मृणा० : म्हणजे महाराज, आपले माझ्यावर मुळी प्रेमच नाही का ?

विक्रां० : प्रेम नाही असे कसेहोईल ? तुझ्यावर माझे अत्यंत प्रेम आहे. पण मृणालिनी, तू ज्या जातीच्या प्रेमाची माझ्यापासून अपेक्षा करीत आहेस त्या जातीचे मात्र ते प्रेम नाही.

मृणा० : तर मग महाराज, आपण आजवर माझ्याशी प्रतारणा केलीत.

विक्रां० : छे, तुझ्याशी प्रतारणा करण्याची कल्पनाही ईश्वरसाक्ष या मनाला आजपर्यंत कधीं शिवलेली नाही. उलट तुझ्याशी प्रतारणा करावयाची नाही म्हणून तर हा तुझे मन दुखविष्णाचा अत्यंत दुःखदायक प्रसंग मी आपणांवर ओढून आणला आहे.

मृणा० : तर मग आपणांवर प्रेम करण्यांत माझ्याकडून मोठा गुन्हाच घडला म्हणावयाचा !

विक्रां० : नाही. गुन्हा घडला असे मला कांहीं वाटत नाही. पण ही चूक झाली एवढे मात्र खरे.

मृणा० : चूक झाली ? आपणांवर प्रेम करण्यांत माझी चूक झाली ? महाराज, काय म्हणतां आपण हे ? अहो, आपणांवर प्रेम करावयाचे नाही तर दुसरे कोणावर प्रेम करावयाचे ? मला तर वाटते कीं, महाराजांशिवाय इतरांवर माझे प्रेम जडते, तर मात्र माझी खरोखरच चूक होती. महाराजांच्या चरणांवर माझे चित्त लुध्य झाले हें मला माझे परम भाग्य वाटते.

विक्रां० : आणि मृणालिनी, मलाहि ते तुझ्याप्रमाणेच परम भाग्य वाटावयास पाहिजे होते. पण दुर्दैवाने तसे मला वाटत नाहीं त्याला मी काय करूं ?

मृणा० : तर मग माझें प्रेम महाराजांच्या पवित्रतम यशाला कमीपणा आणणारे आहे. असें महाराजांना वाटते ? आणि तें खरोहि आहे. आपल्या प्रेमाच्या

पारडचांत तोलण्याच्या लायकीचे तें नाहीं हें मलाहि समजते आहे.

विक्री० : नाहीं. मृणालिनी, तुझे प्रेम मी कमी प्रतीचे लेखीत नाहीं. तें प्रेम म्हणजे खरोखरच या लोकीं दुमिळ असणारी एक दिव्य वस्तु आहे. असली दुर्लभ वस्तु ज्याला लाघेल तो सोठा भाग्यवान् पुतळा समजला पाहिजे. पण असल्या अलौकिक दिव्य पदार्थाचा अभिलाप धरण्याचा हक्क मला पोहोंचतो असें मला वाटत नाहीं.

मृणा० : कां वरें वाटत नाहीं ?

विक्री० : कारण मी त्या तुझ्या थोर प्रेमाला पात्र आहे असें माझें मन मला सांगत नाहीं. मृणालिनी, माझा निरुपाय आहे. स्त्रीप्रेमाला आतां या अंतःकरणांत मुळीं याराच उरलेला नाहीं. माझ्या देवांगनेच्या वरोवर त्या उदात दैवी विकाराचाहि या अंतःकरणांतून अस्त झाला आहे.

पद-एजि तुमविन जिएरा-
रसविरहित सरसें मानस हें ॥
प्रणया विन्मुख शून्य उदासी ॥
मानस हें ॥ ध्रु० ॥
त्वत्प्रेमा-विधु-प्रतिबिन्वा या ॥
सुरम्य नर्तन-केलि कराया ॥
अवकाश लवहि नच राहे ॥ १ ॥

मृणा० : महाराज-

पद-सुरगपिया व्यारी-

जड जीवित आतां कसें घालवूं ? ॥ व्यथितशा या मना ॥
केवि सुखवूं ? आतां कसें शांतवूं ? ॥ ध्रु० ॥
निराधार मी जंगि; कैशी कस्णदशा ही साहूं ? ॥ १ ॥
शून्य धरणि सारी मजला ! मरण-पथा का सेवूं ? ॥ २ ॥

विक्री० : मृणालिनी, तूं तस्म आहेस. आणि एखाद्या तरुणावर प्रेम करून अजूनहि तूं आपले जीवित सुखमय करून घेऊं शकशील. तुझ्या प्रेमाला पात्र होण्यासारखा भाग्यशाली तरुण या व्रह्मावर्तीत सहज सापडेल.

मृणा० : पण महाराज, मला आपल्याशिय दुसऱ्या कोणावर प्रेम करायचेच नाहीं.

विक्री० : माझा नाइलाज आहे. मृणालिनी, यापुढे संन्यासदीक्षा घेऊन ईश्वरी ज्ञानाचा अभ्यास व प्रसार करण्याचा माझा निश्चय झाला आहे. तेच्हां

आतां हें उच्च ध्येय टाकून मी पुन्हां प्रपंचांत स्वतःला गुरफटून कसा घेऊँ ? स्त्री-पुत्रांच्या मोहाने अंध होऊन माझे चित्त माझ्या ध्येयापासून च्युत होऊं नये म्हणून ईश्वराने आता मला त्याहि वंधनांतून मुक्त केले आहे. तेहां अनायासे प्राप्त ज्ञालेल्या या स्वातंत्र्याला पुन्हां विवाह-वंधनाने मी मर्यादित कसा कहूँ ?

मृणां० : तर मग आपणाला स्त्री ही ही उच्च ध्येयापासून पुरुषाला भ्रष्ट करणारी एक महा पापिणी कृत्या वाटते.

विक्रां० : छे, मृणालिनी, मी स्त्रीची एवढी कमी किमत समजत नाही. उलट मला असें वाटते—

पद—वारिवेगणे०—

ललना खरी । खनी मंगलाची ॥

भवार्ता जना । गंगा सुधेची ॥ ध्रु० ॥

मधु—माधुरी दे । हालाहलाला ॥

अति कोमला । अवला—बला ॥

अमुरी कराया । गति ना कुणाची ॥ १ ॥

परंतु संन्यासदीक्षा घेऊन जें कार्य करण्याचा मी संकल्प केलेला आहे त्याला मात्र स्त्री हें निःसंशय विधन आहे.

मृणां० : महाराज, माझ्या हातून चूक आली. मला क्षमा करा. दुर्लभ वस्तूचा आपण अभिलाप करीत आहोंत असें मला पहिल्यानेंच कळले असून सुढां मी आपले प्रेम अनावर होऊं दिले. हा माझाच. अपराध ज्ञाला. पण महाराज, ते अनावर प्रेमसुढां मी निराशेच्या मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पण सहा, महिन्यांपूर्वी आपली माझी गांठ पडून आपल्या प्रेमळ सहवासाचा मला लाभ घडल्यापासून तर त्या प्रेमाला पुनः अधिक भर आला. आणि त्या भरांत मी त्याला घातलेला निराशेचा बांधारा फुटून तें पुनः अत्यंत वेगानें वाहूं लागले. आणि त्यानें आतांपर्यंत माझे सर्व जीवित व्यापून टाकले. महाराज, आपल्या प्रेमळ आणि निष्कपट वर्तनाचे आघात वसून जर माझी पूर्वी ज्ञालेली निराशा भग्न ज्ञाली नसती, तर आजचा हा प्रसंग मला इतका हृदयविदारण करणारा वाटला नसता. असो. नशीव माझे, त्यावृद्धल महाराज, मी आपणास दोष देत नाही.

विक्रां० : मृणालिनी, माझ्या अंतःकरणांत या वेळी दुःखाचे केवळे काहूर उसळले आहे, याची तुला कणी कल्पना येणार? जिनें माझ्या कायर्सि यश येण्याकरितां अहोरात्र जिवापाड कण्ठ केले—आपल्या स्त्री—जातीचा

विचार न करिता जिने रणमैदानावरील दुर्धर प्रसंगांनासुद्धां धैर्यानें तोंड दिले—आणि अनेकवार जिने आपले स्वतःचे प्राण धोक्यांत घालून माझ्या प्राणाचें रक्षण केले—त्या उदारचरित, सत्त्वशील कुमारिकेशी—त्या सर्व मंगलांच्या अधिष्ठात्री देवतेशी—त्या दिव्य प्रेमाच्या साक्षात् मूर्तीशी—असा कृतधनपणा करण्याचें या हतभाग्याच्या कपाळी आले आहे, यावद्दल या विकांताच्या अंतःकरणाला केवढे क्लेश होत आहेत हें तुला कसें कळणार ? पण मृणालिनि, माझा निरूपाय आहे. तुझ्या प्रेमाचा अंगीकार करण्याचें धाडस मी कसें करू ? माझा अंतःकरणांत तुजविषयीं स्त्रीप्रेमाची तिळमात्रहि मावना नसतां मी तुझ्यावर लटकेच पत्नीप्रेम दाखवून मी तुला कसा फसवू ? हें कपटाचरण होणार नाहीं का ? ही प्रतारणा होणार नाहीं का ?—हा तुझा विश्वासघात होणार नाहीं का ?

मृणा० : पण महाराज, माझा अंगीकार केल्यावर सहवासानें ती प्रेमभावना महाराजांच्या अंतःकरणांत उद्भवणार नाही म्हणून कशावरून ?

विक्री० : नाहीं, मृणालिनि, ही तुझी चूक आहे. माझ्या विरक्त अंतःकरणांत आतां त्या भावनेचा उदय पुनः कालावर्यीं होणार नाहीं. प्रेमाच्या सर्व प्रकारांत परिपत्नीप्रेम हें कवि आणि पंडित कितीही थेण दजचिं व उदात्तस्वरूपाचें सांगोत; परंतु माझ्या वृद्धीला तर त्यांत विषयसुखाच्या लालसेची परमावधि अगदीं स्पष्ट दिसत आहे. आणि त्यामुळे कवींनी वाखाणिलेले हें प्रेम माझ्या दृष्टीला बन्याच कर्मी प्रतीचें वाटत आहे. मृणालिनि, तुला सांगितलें तर खोटें वाटेल-पण प्रत्यक्ष माझ्या लाडक्या देवांगननेसंबंधाची सुद्धां स्त्रीभावना ह्या हृदयांतून पार लुप्त आहे. मला आतां देवांगनेसुद्धां सर्व स्त्रिया भगिनीसमान वाढू लागल्या आहेत. मी तुला ईश्वरास साक्ष ठेवून—

मृणा० : नका नका, महाराज, मला आपले पुढचे शब्द ऐकवत नाहींत मला जाऊं द्या.—मला येथें वसवत नाहीं—माझे डोके भडकू लागले—

विक्री० : जा—जा—जा. हे उदारवालिके, जा. तुझ्याप्रमाणे मलाहि हें आतां सहन होत नाहीं—या वज्रपेक्षांहि कठोर शब्दांचे आघात मला आतां तुझ्या कोमल अंतःकरणावर जास्त काळ करवत नाहींत. जा. तूं क्षणमात्र माझ्या दृष्टीसभोरून दूर हो. तुझी ती दीन मुद्रा मला पहावत नाहीं.—तुझ्या नेत्रांतून वहाणाऱ्या या अशूळच्या धारा माझ्या अंतःकरणाला वाहन नेत आहेत. जा.—मृणालिनि, जा. तूं खरेच येथून थोडा वेळ जा. या कृतधन चांड्याच्या सहवासांत तूं क्षणभर सुद्धां राहूं नकोस. हा

कसाव तुझे हालहाल करून तुझा प्राण घेर्दैल. तुझी याला मिळभात्र दया येणार नाहीं. सहस्रावधि लोकांच्या संहारानें निघृण बनलेल्या या अंतःकरणाला तुझी करुणार्द्ध वाणी द्रवबून टाकणार नाहीं. सर्व कृतघ्नांचा पुढारी—सर्व चांडाळांचा राजा—सर्व विश्वाधातकी नरपयंचा हा आमुरी ईश्वर—हा महाचांडाळ दैत्य—तुझी कींव करणार नाहीं. जा-बाळे, जा तूं येथून. नको—नको—तुझ्या त्या निष्कपट प्रेमपूर्ण नेत्रांनी अणी केविल-वाणी होऊन माझ्याकडे पाहूं नकोस. त्यांतून होत असलेल्या प्रणयामृताच्या वृष्टीला हा पापाण नालायक आहे. देवा—देवा, काय प्रसंग ! या करण-रसाच्या ओतलेल्या स्वर्गीय देवतेचा निर्दयपणाने हा असा अमानुष छळ करण्याचा प्रसंग मजवर आणण्यापेक्षां मला तूं यापूर्वीच या दुनियेतून नाहीसे कां करून टाकले नाहींस ?

मृणा० : (त्याला मिठी मारून) महाराज—महाराज—महाराज—दया करा—मला ढकलू—नका—मला टाकू—नका—

विक्रां० : (मिठी सोडवीत) नको. सोड—मृणालिनि, मला सोड—मीं आजवर वत्सल पित्याप्रमाणे तुजवर अत्यंत माया केली—व सखल्या भावाप्रमाणे तुझ्याणीं अतिशय सलगीने वागलों; पण मृणालिनि, तुझ्यावर एव्हें अतोंनात प्रेम असताहि आज हें तुझ्यावरचे संकट मला निवारण करतां येणार नाहीं. तुझे प्रेमल शब्दांनी सांत्वन करून या वेळीं तुझ्या नेत्रांतून वाहणारा हा अश्रूंचा पुर मला थांववितां येणार नाहीं तुझे दुःखाने फुटूं लागणारे हें कोमल हृदय मला या वेळी आवरून धरवणार नाहीं, म्हणून म्हणतों—जा—माझ्या लाडक्या वाळे—जा—मला एकटचाला येथे पडून राहूं दे.

मृणा० : महाराज, मी आतां आपणांला सोडून कोठे जाऊं ?

विक्रां० : तुला वाट सांपडेल तिकडे जा. पण येये आतां क्षणभरहि थांवूं नकोस. जा. माझ्या डोळचांसमोर उभी राहूं नकोस. पण नाहीं. थांवूं दुःखीकर्णी झालेली कोठे भटकशील ? आपले मन मोकळे करून आपले हें दुःख तूं कोणाला सांगशील ? तुझे प्रेमल शब्दांनी कोण सांत्वन करील ? तेव्हां—नको—मृणालिनि, तूं येथून जाऊं नकोस. ये. परत माघारी ये. माझ्या लाडके मृणालिनि—माझ्या लाडक्या वाळे—आजवर या विक्रांताने—या तुझ्या जिवलग मित्राने—या तुझ्या प्रेमल भावाने—या तुझ्या कनवाढूं पित्याने—तुला प्रत्येक संकटांत हात दिला आहे. तेव्हां आजच याने तुला दीनेला—या समशानवत् झालेल्या भयाण जगांत अनाथ—अनाश्रित—असें एकटे कसें सोडावे ? या विक्रांताच्या अंतःकरणांत स्त्रीप्रेमाचा कणहि उरलेला नसला, तरी तं अगदीं शुष्क झालेले नाहीं.

वात्सल्याला दयेला त्यांत विपुल अवकाश आहे. आजपर्यंत हा या विक्रांताचा सर्व दुःखपरिहार करणारा उदार हस्त कोणाहि पीडितापासून कधीहि विनम्र झालेला नाहीं. तो आज तुझ्यापासून-त्याच्याच कूरपणाने दुःखित झालेल्या एका निष्कलंक, निष्कपट कुमारिकेपासून परत कसा किरेल ! तुझा-मृणालिनीचा त्याग या दुर्धर प्रसंगांत त्याच्याने कसा करवेल ? तेव्हां ये-माझ्या प्राणप्रिय कन्ये, ये. मला तुला माझ्या हृदयाशी घरुदे.-मला हे तुझे कोमल अशु माझ्या या वात्सल्यपूर्ण हाताने पुसू दे. तुझ्या कानांत शांतवनाचे दोन जिव्हाळ्याचे शब्द या वाणीला बोलू दे. प्रियकर या नात्याने हा विक्रांत केवढाहि पाषाणहृदयी असला तरी जनक या नात्याने त्याचे अंतःकरण अधमे-अनुदार-नाहीं.

[तिला धरावयास जातो].

मृणा० : (दूर सरून) नाहीं महाराज-मला आपणांला भेटावेसे वाटत नाहीं. प्रियकर या नात्याने ज्या मूर्तीची आजवर या हृदयांत सेंवा केली तिला आतां अन्य भावनेने मला स्पर्श करवत नाहीं. दूर व्हा-महाराज, मला आपल्या त्या पितृवात्सल्याने आर्द्र झालेल्या हस्ताने स्पर्श करू नका. मी एकीकडे कोठे तरी एकटी रडत वसेन-माझे दुःख मी मलाच मोकळे-पणाने सांगेन-माझे सांत्वन मी स्वतःच करीन-जाऊ या मला आतां येथून. मला आपले शब्द-आपला स्पर्श-आपला सहवास या वेळी अगदी दुःसह झाला आहे.

विक्रां० : वरोवर आहे. जलाल विषाचे फूटकार टाकणाऱ्या कालभुजंगाला कोण कवटाळील ! प्रखर ज्वालांचे लोळ फेकणाऱ्या प्रलयामीला कोण मिठी मारील !-प्राण हरण करणारे भयानक पाश हातांत खेळविणाऱ्या सर्वभक्षक मृत्यूला कोण आलिगन देईल ! तेव्हा टीक आहे; मृणालिनी, तूं जा येथून. एकांतांत वसून आपल्या दुःखाला शोकाच्या द्वारे वाहन तुझ्या विवेकसंपद बुद्धीच्या उपदेशाने तुझ्या शोकार्त चित्ताचे सांत्वन करून घे-जा. आज माझ्या ऐवजीं तुझेविचारीं मनव तुझ्या कामास येईल.-मृणालिनी, हा विक्रांत आजवर तुला निकट स्नेही वाटत होता. तो आतां पुढे तुला तुझा कट्टा दुसमान वाटू लागेल. पण त्याच्यावर तूं क्षमादृष्ट ठेव. तुझा घात केल्यावद्दल तूं याला वाटेल तेवढे शिव्या-शाप दे-पण याने तुझ्याशी प्रतारणा केली नाहीं-तुझी कपटाने वंचना केली नाही-एवढी गोष्ट लक्षांत असू दे. मी महाचांडाळ असलों तरी मृणालिनी, तुझ्यासंवंधाने माझ्या अंतःकरणांत अतिशय स्नेह वास करीत आहे, हें मी तुला पुनः एकवार सांगतों. तूं कितीहि माझायापुढे राग केलास-तूं मला

कितीहि तुच्छ लेखलेंस—तरी हा विक्रांत तुझा स्नेहीच राहणार ही खात्री
असू दे. उपकार मी कधी विसरणार नाहीं. तुझ्या स्नेहाला मी कधी
धिकारणार नाहीं. तू शरीराने जरी माझ्यापासून दूर गेलीस तरी या
हृदयांत तुझी वैराग्यसंपन्न सद्गुणशालिनी, पवित्र मूर्ति कायमची वास्तव्य
करून राहील. जा—तुझी ही हृदयद्रावक अवस्था माझ्याने पहावत नाही.
मृणा० : महाराज, माझ्या उत्कट प्रेमाचा शेवट अखेरीस हा असाच व्हावयाचा
होता ना !—देवा—

पद-राग—जीवनपुरी; ताल-झपताल.
मरण तरिका न ये हाय मज या क्षणा ! ॥
भरंवसा ज्या पदी ठाव तें देइ ना ॥ ध्रु० ॥
प्रेमसुख मावळे । दूर आशा पळे ॥
धैर्य सगळे गळे । काय फल जीवना ! ॥ १ ॥
गगन जरि कोसळे । वोज शिरि आदळे ॥
भूमि तनु ही गिळे । तरिच सुख या मना ॥ २ ॥

[जाते].

विक्रां० : (स्वगत) मेली ती औदायर्ची देवता, या विक्रांताच्या अनुदार मनाला
शाप देत चालती झाली.— आतां त्या विचारीच्या सुखाचा कायमचा
अस्त झाला. यापुढे त्या तिच्या अद्वितीय लावण्याने प्रकाशणाऱ्या
मुख्यंद्रावर प्रसन्नतेचा गोड प्रकाश खेळताना दृष्टीस पडणार नाहीं.
तिच्या वर्तनांत यापुढे उदासीनतेची भयाण छाया कायमचे ठाणे देऊन
बसणार ! विक्रांता—विक्रांता—कसा रे तूं अद्यम चांडाळ बनलास ! तुझे
सारें औदार्य आज एकदम कसें नष्ट होऊन गेले ! तुझ्या सदादयाद्रं
हृदयाने आज एवढे कठिणपण कसें धारण केले ! हे विश्वांतील सर्व क्रूर
देवतांनो, या चांडाळाला एकदम या जगांतून नाहींसा करा.—यावर
संकट परंपरेचा वर्षाव करून त्याखालीं त्याला चिरडून टाका.—याचा
निःपात करा.—हे विश्वासवातकी कृतघ्ना, आपल्या कृतकर्मच्या होळीत
जळून खाक हो.—[पडतो] [पडदा पडतो].

प्रवेश ६ वा

(मृणालिनी प्रवेश करते).

मृणा० : (स्वगत) हाय हाय !—

पद—छब दिखला जाय ०-

सुख विलया जाय, लागे हाय मना ॥

चैन पडे नच जीवा या ॥ ध्रु ० ॥

जातां पति—सुख—क्षितिज धराया ॥

दूर पळत, नच हातीं ये ॥

काय करूं ? किति धांवूं ? बहु शिणलीं

शमानें ही काया ॥ १ ॥ [कुमुद प्रवेश करते].

कुमु० : माईसाहेब, काय ज्ञाले ?

मृणा० : ज्ञाला; अखेरचा निकाल लागला. आता त्यासंबंधानेवोलण्याचें कारणच उरले नाहीं.

कुमु० : म्हणजे महाराजांनी आपला अंगींकार केला का ?

मृणा० : नाहीं.

कुमु० : काय तरी निर्दय मन म्हणावयाचें हें ! विकांतमहाराजांचा स्वभाव इतका निष्ठुर असेल असें मला वाटले नाहीं.

मृणा० : कुमुद, त्या करुणासागराला मी निष्ठुर कसें म्हणूं ! पण या थोर पुरुषांचीं मनें चमत्कारिक खरीं मात्र.

कुमु० : मग काय आपल्या मनाची दुःखद अवस्था त्यांना कळत नाहीं म्हणावें, का कळून सुढां उगाच आपला हा हेका आहे म्हणावें ?

मृणा० : कुमुद—

पद—मेरे दर्दे जिगरकी०-

मन पोळे सदा हें सखे त्या कळे ॥

सखे त्या कळे गे निराजेमुळे ॥ ध्रु० ॥

किती चालले हाल माझ्या जिवाचे ॥

कळुनियाहि तो गे मुळीं ना वळे ॥ १ ॥

लोभ अपार करी परी पदरांत ध्याया ॥

पळ वाई वळेना दयेच्या वळें ॥ २ ॥

कुमु० : मग काय ? इलाजच खुटला. पण माईसाहेब, पुढे काय करावयाचें ?

मृणा० : पुढे काय करावयाचें तें मीं आतां ठरवून टाकले आहे.

पद—हो नदिया जलभरन गई०—

मी त्यजुनि अखिला जना ॥ ध्रु० ॥

सेविन कानना, कंठिन नीरस जीवना ॥

जाळुनिया हृदया प्रणयाते ॥

प्रभुपायीं करीन लीन ॥ १ ॥

[सेवक येतो].

सेव० : माईसाहेबांना विक्रांतमहाराजांनी तंवूत येण्याविषयीं विनंति केली आहे.
मृणा० : येते मी. चल तू पुढे (सेवक जातो.) कुमुद, माझा शेला आण. मी जाऊन येते.

[कुमुद शेला आणून देते. दोघी जातात].
[पडदा पडतो].

प्रवेश ७ वा

स्थळ :—विक्रांताच्या छावणीतील मृणालिनीचा तंवू.

[विक्रांताचे अधिकारी मदालसेस तंवूत आणून बसवितात.]

मदा० : (अधिकारी बाहेर गेल्यावर, स्वगत) आजचा हा शेवटचा प्रयत्न. आज विक्रांत माझा दास तरी ज्ञाला पाहिजे, नाहीं तर माझ्या पायांशी गत-प्राण तरी होऊन पडला पाहिजे. (जंबिया काढून) हे शस्त्रा, तू मला वेळेवर दगा देणार नाहींस ता? बहुतकरून माझ्याकरितां तुला वास ध्यावाच लागणार नाहीं. माझ्यासारख्या लोकोत्तर सौंदर्याच्या स्त्रीच्या जहरी नजरेची कटचार तुझ्यापेक्षां शतपटीनें अधिक तीक्ष्ण असते; तुझ्यासारख्या पोलादी शस्त्रांनी ज्या महाधुरंधर वीरांच्या हृदयाचा ठाव काढला नाहीं, त्यांच्या हृदयाचे ह्या आमच्या दृष्टीच्या आघातांनी तुकडे तुकडे केले आहेत व त्यांना जमीनदोस्त करून टाकले आहे. तेव्हां नको, मला तुझ्या साहाय्याची अपेक्षा नाहीं. माझ्यें सौंदर्य व माझी वाणीच्च माझा कार्यभाग साधून देतील. पण कदाचित् त्यांना यश आले नाहींच—चे, पण ती शंका नको. त्यांना यश आलेच पाहिजे. माझे दोनवार या विक्रांताने या प्रणययुद्धात मला पराजित केले. पण त्या वेळी आम्हां स्त्रियांच्या संग्रहाला असणाऱ्या शृंगाराच्या सर्व शस्त्रांचा मीं उपयोग केला नव्हता. पण आज एकहि हत्यार उपयोगांत आणल्यावांचून ठेवणार नाहीं. तेव्हां तूं जा, परत आपल्या ठिकाणीं जाऊन स्वस्थ वैस. तुझ्या मदतीवांचून मी आज विक्रांताला जिकणार. (जंबिया परत ठेवते. एक-लेसे करून.) पण विक्रांत आलाच वाटते.

[विक्रांत प्रवेश करतो].

विक्रां० : मदालसे, तुझें माझ्याशीं काय काम आहे?

मदा० : विक्रांत, तुम्हीं माझ्या वकिलाची नुसती गांठहि घेतली नाहीं.

विक्रां० : प्रत्यक्ष तुझेसुदूर भेट घेण्याची माझी इच्छा नव्हती. परंतु माझ्या लोकांच्या आग्रहापुढे माझा नाइलाज ज्ञाला.

मदा० : म्हणजे? आपले हें वैर मिठूंच नये अगी तुमची इच्छा आहे का?

विक्रां० : होय; अशीच माझी इच्छा आहे.

मदा० : पण अशी इच्छा असाऱ्याचें कारण ?

विक्रां० : कारण तें मिटणे शक्यच नाहीं.

मदा० : कां वरे ?

विक्रां० : कां वरे ? आम्ही तुझे वैर विसळन तुझ्याशी तलोड्याने वागावें असे कोणते उपकार तू आमच्यावर करून ठेवले आहेस ? अमानुष पातकांचे डाग डोक्यावर मोठ्या भूपणाने वागविणाऱ्या राक्षसिणीशीं सख्य होणे शक्य तरी आहे का ?

मदा० : माझ्या सर्व पातकांचे क्षालन करण्यास मी तयार झाले तर ?

विक्रां० : खून व रक्तपात हीं पातके आहेत असंच जिला वाटत नाहीं ती त्यांचे क्षालन तरी कसे करणार ?

मदा० : नाहीं, मला आतां तीं कृत्ये पातकीं वाटू लागली आहेत.

विक्रां० : तुझ्या वाणीचा आणि करणीचा मला इतका परिचय आलेला आहे की, कसल्याहि लपेंडावांनीं तू मला केव्हांहि फसवूं शकणार नाहींस.

मदा० : नाहीं, नाहीं, मला आतां खरोखरच पश्चात्ताप होत आहे व पापक्षाल-नार्थ माझें मन आतुर झाले आहे.

विक्रां० : पण तुझ्या पापांचे क्षालन खुलांचे रक्त पिझन माजास आलेले हे तुझे सिहासन घुलीस मिळाल्यावांचून होणार नाहीं.

मदा० : एवढ्याने भागत असेल तर हा सांग्राज्यमुगुट नी तुझ्या पायांवर वहाते. आपण दोघेंहि या सिहासनाचा उपभोग वेऊ. तुझी सहधर्मचारिणी होऊन राहण्यास मी तयार आहे.

विक्रां० : पण तुझ्यासारख्या सैतानीला आपली सहधर्मचारिणी करण्यास माझी कुठे तयारी आहे ?

मदा० : तुझ्यासारख्या महापातकी खुनी कवटाळणीचा ग्रियकर व दोस्त म्हणून दुनियेंत मोठ्या ढीलाने मिरवण्याइतका नीच निलंजजपणा अजून माझ्यांत आलेला नाहीं.

मदा० : मला तुझ्यासारख्या प्रतापशाली वीराच्या तरवारीच्या साहाय्याची अत्यंत अपेक्षा आहे.

विक्रां० : माझी तरवार अन्यायाचीं आणि जुलुमाची पाठीराखी होण्याची आशा कशाला करतेस ?

मदा० : पण तुझ्यावर अनुरक्त झालेल्या-तुझ्यावर प्रेम करणाऱ्या-अवलेची तर ती पाठीराखी होईल ना ?

विक्रां० : मदालसा आणि प्रेम हीं एकत्र कर्णी असू शकतील ? विषवल्लीच्या
गाभ्यांत अमृताचा कोंव आहे म्हणून कोणी म्हणोल तर ते खरें कसें
मानावें ?

मदा० : नाही-नाही. विकांता, तुझी समजूत चुकीची आहे.

पद-गोविद गुण गाऊँ रे०-

प्रेमाच्या रंगि रंगे ही । प्रीतीच्या रंगि रंगे ही ।

प्री प्रेमला ॥ श्रु० ॥

मन प्रेमि डोलत । वाणि प्रेम बोलत ॥

वर्षति प्रेम लोचन हे । रे कोमला ॥ १ ॥

स्फुरति अधर प्रेमातुर हें । हृदय नाचते उत्साहें ॥

प्रेमपूर्ण तनु सारी रे ॥ ही निर्मला ॥ २ ॥

विकांता, प्रेमानें ओतप्रोतं भरलेली ही काया सौंदर्यनिंहि भूषित झालेली
आहे.

विक्रां० : होय, विधात्याच्या द्वातून पुष्कळदां घडून येणाऱ्या हलगर्जीपणाचा तुला
फायदा मिळाला आहे खेरा. पण मला हेच समजत नाही वीं या अशा
दुष्ट विकारांनी भरलेल्या रीरव कूपावर असल्या लोकोत्तर सौंदर्याचिं
झांकण घालण्यांत परमेश्वराचा काय हेतु असेल ! पण ते असो. तुझ्या
सौंदर्याची चर्चा करण्याकरितां कांहीं आपली मुलाखात नाहीं.

मदा० : तरीमुद्धां माझ्या सौंदर्याची चर्चा तुला केलीच पाहिजे.

विक्रां० : असें असेल तर आपली ही मुलाखत आपणांस येथेच संपविणे भाग
आहे. [तंवूतून जाऊ लागतो].

मदा० : (त्याला अडवून) नाहीं-मी आपल्या सौंदर्याचा प्रभाव असा फिक्का
पडूं देणार नाहीं. विकांता, थांब, तारुण्यानें मुसमुसलेल्या लावण्यलतिकेचा
असा अनादर करूं नकोस. माझ्या उन्नत उरोजावर मस्तक ठेवून
क्षणमात्र विश्रांति घे. आपल्या गोंडस बाहूचा माझ्या कंठाभोवती
विळखा घालून क्षणमात्र प्रेमलोलुप दृष्टीने माझ्याकडे पहा.-आणि
प्रेमातुर झालेल्या या अमृतमय अधरांचे पान करून मधुर अशा शृंगार-
रसाचा यथेच्छ आस्वाद घे. [त्याच्याजवळ जाते]

विक्रां० : मार्गे स्वारीवर असतांना एकदां रात्रीं जलाल विष धारण करण्या
एका नागिणीने विळखा घातलेल्या झाडाच्या एका फांदीवर मीं चुकून
प्रातःकाळपर्यंत निद्रा केली होती. ती प्राणघातक चूक पुनः द्वातून
घडण्याचा प्रसंग आल्यास मी मोठ्या आनंदानें त्याला सादर होईन.
परंतु मदालसे, तुझ्या विषपूर्ण उरोजावर मस्तक ठेवून तुझ्या जहरी

अधरांच्या स्पर्शानें शृंगाररसाचा आस्वाद घेण्याचा दुष्ट मोह मी माझ्या
बुद्धीस कदापि पडू देणार नाही.

मदां : विक्रांता, असा निष्ठुर होऊ नकोस.-

पदः—मरिवरोरि केवरया०-

वेडि जाहले । गुण मोहुनिया ॥
पायी याच सारें । मन लावियेले ॥ ध्रु० ॥

मद टाकूनियां । शिर वाकवीले ॥
कटु हास्य तेही । सुखें आदरीले ॥ १ ॥

तेवहां तुला माझा अंगीकार केलाच पाहिजे.

विक्रां० : सर्व दुनिया ओस पढून तू आणि मी असें दोनच प्राणी पूर्वीच्या
पाठीवर जिवंत राहिलों तरी सुद्धां मी तुझा अंगीकार करणार नाही.

मदां : (त्याच्या गळवास मिठी मारून) या अप्सरेच्या गोंडस वाहूंचा हा पाश
तू कसा सोडवितोस तो मी पहातें.

विक्रां० : (हात सोडवीत) तुझ्यासारख्या अप्सरांचा गवं उत्थन टाकण्यास मी
समर्थ आहें याचा प्रत्यय तुला आणून देतों. हा असा—हा असा या
पात्रकी वाहूंचा पाश विक्रांत आपल्या बलानें हा असा तोडून टाकतो.

[मिठी सोडतो].

मदां : विक्रांता, नको—नको—मला असा झिडकाऱ्य नकोस.—

[पुन्हां मिठी मारावयास जाते].

विक्रां० : मदालसे—

पद—मन रिनातोम् ना०-

कपटमया माया । दाखविशी प्रेमपाशी वांधुं येशी ॥
खेळ मांडिला तुवां हा वायां ॥ ध्रु०॥ गरल वसे जी विषारी
फणा गणवि केवि सुधा ? ॥ नर कृतांतकवल न होई का
सेवुनि दुर्धर विपास या ? ॥ १ ॥

मदां : विक्रान्ता—विक्रान्ता—[त्याच्या जवळ पुन्हां जाऊ लागते].

विक्रां० : वसू, आपली भेट खलास. तू एकदम येथून चालती हो. नाहीं तर
लढाईचे सर्व नियम झुगाऱ्युन मी तुला आतांच्या आतां कैद करवीन.

मदां : ठोक आहे. विक्रांता, तू माझ्या कोणत्याहि उपायाला अद्यापि दाद
दिली नाहीस म्हणून तू या मदालसेला कायमचा अंजिक्य झालास असें
समजू नकोस.

विक्री० : मी यदाकदाचित् तुङ्ग्यासारख्या यःकश्चित् स्त्रीकडून जिकला गेले तर लढाईच्या मैदानावर तरवारीच्या जोरावर जिकला जाईन. एकांतांत प्रणयाच्या जोरावर जिकला जाणार नाहीं, ही खात्री ठेव.

मदा० : पण आतां मी तुला जगूं देईन तेव्हां ना ?

[त्यांच्यावर जंवियानें वार करूं पहाते. इतक्यांत मृणालिनी घेऊन तिचा हात धरते व तिच्या हातांतील जंविया काढून घेते].

विक्री० : (तिचा हात धरून) मदालसे, मर्यादिवाहेर काम गेले. पण जा. मी तुला जिवंत सोडतों. स्त्रीच्या-तुङ्ग्यासारख्या नादान स्त्रीच्या रक्तानें हात विटाळणे मला पसंत नाही. तुला सोडून देण्यानें माझ्या कार्याची भी बरीच हानि करीत आहें. पण आतां तुला कैद केलें तर लोक मला दुर्बल समजतील. सराळ मार्गानें मी तुझा मोड करूं शकलों नाहीं म्हणून मी हें कपट केले असा माझा दुर्लक्षिक होईल. आणि त्यामुळे माझ्या कार्याची अधिक हानि होईल. तेव्हा-जा. मी तुला क्षमा केली आहे. सूर्यकुलांतील स्त्रीशी-महाराज विकमादित्यांच्या भगिनीशी-प्रियमित्र शशांकराज यांच्या पत्नीशीं-अशाहि प्रसंगीं अन्य प्रकारे वागवेसें या विक्रांताला वाटत नाही. जा. आपल्या छावणींत परत जा. आणि युद्धभूमीवर या विक्रांताला जिकण्याची महस्त्वाकांक्षा धर. अशा भलत्याच मार्गचिं अवलंबन करून आपल्या मानीपणाला बट्टा लावून घेऊ नकोस. जा. (घांट वाजवितो. शिपायी आंत येतात.) (शिपायांस) ज्ञाली आमची भेट. यांता छावणीवाहेर तेऊन पोंचवा.

[मदालसा चडफडत निघून जाते].

विक्री० : मृणालिनी, आतांच्या तुङ्ग्या नवीन उपकारावद्दल मी तुझे आभारच मानीत नाही.

मृणा० : आणि कन्येने केलेल्या कृत्यावद्दल पित्यानें आभार मानण्याचे कारणहि नाही.

विक्री० : काय-काय ऐकतों मी हें ! बोल, मृणालिनी, ते शब्द पुनः बोल. मला ते एकवार या कानांनी पुन्हां ऐकूं दे-बोल.-

मृणा० : महाराज, आपल्या इच्छेप्रमाणे-आपल्या आज्ञेप्रमाणे-ही मृणालिनी आतांपासून आपली कन्या ज्ञाली आहे.

विक्री० : माझी कन्या मृणालिनी-माझी लाडकी कन्या मृणालिनी-अहाहा- केवढा हर्ष ज्ञाला आहे मला ! -मृणालिनी, बाळे-ये-ये, आणि आतां

तरी मला—या तुझ्या पित्याला तुला हृदयाशीं धरू दे—तुझें अवधारण
करूं दे.

मृणा० : बाबा—बाबा—होय—माझे आजपासून वावाच आपण. बाबा, या मुलीला
पदरांत घ्या. [दोघे भेटतात].

विक्रां० : मुली, तुला परमेश्वर सदासर्वदा सुखी ठेवो.—[पडदा पडतो].

अंक पांचवा समाप्त.



अंक सहावा

प्रवेश पहिला

स्थळ : मदालसे ची छावणी.

[मदालसा व कोदंड]

मदा० : यापुढे विकांत आपणाला कोणत्याहि उपायांनी जिकला जाईलसें मला वाटते नाहीं.

कोदं० : मदाराणी सरकारांनी असें निगश होयें चांगले नाहीं.

मदा० : मोहाने भलत्याच गोष्टीची आणा करीत वसणे वेअकलीपणाचे आहे. तरी पण निराशेच्या स्थितीतसुद्धां मी आपला उद्योग वंद पडू देणार नाहीं. मृत्युमुखांत आतां आपली खास आहुति पडणार अशी माझी पक्की खात्री झाली तरी सुद्धां मी माझ्या कार्यपासून पराडमुख होणार नाहीं. दुर्घर परिस्थितीला तोंड देण्याचे धैयं ज्याप्रमाणे माणसाच्या अंगी असावें लागते, स्याप्रमाणेच परिस्थितीची वरोवर अटकल बांधण्याची अवकलहि माणसांत असावी लागते. यशाच्या भ्रामक कल्पनेने मूळ बनून विकट परिस्थितीत अंधळेपणाने उडी घालणाऱ्यापेक्षां, अपयशाच्यी स्पष्ट कल्पना असतांहि कर्तव्य म्हणून जो विरुद्ध परिस्थितीशी झगडतो तो पुरुष अथवा ती स्त्री मी अधिक थोर समजते. आणि ही मदालसा या दुसऱ्या वर्गातील स्त्री आहे. तिच्या चित्ताची स्थिरता कोणत्याहि स्थितीत तिळमात्रहि ठळणार नाहीं.

कोदं० : मग आतां पुढचा मार्ग काय ?

मदा० : याची योजना मीं करून ठेवली आहे. हे पहा इकडे—(यांच्या कानांत कुजवुजते). हे असें यापुढे करावयाचे म्हणजे दुर्देवाने आपला नाश होऊन विकांत विजयी झाला, तरी याचा सर्व खटाटोप व्यर्थ जाईल आणि आपला सूड पूर्ण होईल.

कोदं० : पण दुर्जंय या गोष्टीला तयार होईल का ?

मदा० : त्याबद्दल तूं वेफिकीर रहा.

कोदं० : तर मग आपणांला त्या उच्चोगाला तावडतोव लागले पाहिजे.

मदा० : होय. आतां फुकट वेळ घालवून उपयोगी नाहीं. जा. त्याला इकडे पाठवून दे आणि तूं अगोदर चंडवम्याच्या छावणीत जाण्याच्या तयारीला लाग.

कोदं० : पण मदालसे, त्याजकडून हें काम न झाले तर ?

मदा० : त्याची परस्पर आयतीच कत्तल उडेल. आणि आपल्या मार्गातील कांटा आपोआप नाहीसा होईल.

कोदं० : आणि काम साधून आला तर तो साधा कांटा पोलावी वनेल. आणि मग—

मदा० : कोदंडा, तूं भिंड नकोस. आपला कार्यभाग साधल्यावर जिवंत राहण्याचा त्याला मुळीं हवकच पोहोंचत नाहीं. आतांपर्यंत त्याचें आयुष्य केवळ आपल्या मतलवाकरितांच लांबत आलेले आहे. ज्या क्षणी आपला मतलव संपेल त्या क्षणीच त्याची आयुर्मंदिराहि संपली म्हणून समज. संकटकालीं उपकार करणारा पुरुष मागाहून डोईजड होतो व शत्रूच्या गुलामगिरीपेक्षां त्या मित्राचीच गुलामगिरी शतपटीनें जावक होत असते, हें मी जाणून आहें. तेव्हां तूं अगदीं विनवोर रहा. कांहीं झालें तरी तो कांहीं पुढे कार काळ जिवंत रहात नाहीं. जा. त्याला इकडे लावून दे. (कोदंड जातो). जा वैला. तुलाहि लौकरच या मदालसेच्या महत्त्वाकांक्षेला वळी पडावे लागणार आहे हें लक्षांत ठेव. तूं आलास तरी वळी देण्याकरितां पोसलेल्या वोकडापलीकडे कांहीं तुळी अधिक किमत नाहीं. आज नाहीं उद्यां तुळाहि रस्ता तोच आहे. माझी मैत्री संपादन करूनहि वळी पडला नसता तर तो कवत विक्रीतच. पण तोहि माझें शत्रुत्व संपादन करून तुमच्याच पंक्तीला येऊन वसला आहे.

[दुर्जय येतो].

दुर्ज० : महाराणी सरकार, काय आज्ञा आहे ?

मदा० : दुर्जय, तुझें माझ्यावर किती प्रेम आहे ?

दुर्ज० : कां वरें ? हा चमत्कारिक प्रश्न आज मला कां म्हणून विचारण्यांत येत आहे ?

मदा० : आज तुझ्या प्रेमाचीं मला परीक्षा पहावयाची आहे.

दुर्ज० : तर मग माझें आपल्यावर अलोट प्रेम आहे. सरकारनी आज्ञा करावी आणि ती तावडतोव बजावली जाते किंवा नाहीं याचा अनुभव पहावा.

मदा० : तर मग तुला सरोजिनी आणि चंद्रशेखर यांच्या मारेकन्याचें काम केले पाहिजे.

दुर्ज० : मारेकन्याचे काम ?

मदा० : होय. महाराणी मदालसेच्या प्रेमाची व पाणिग्रहणाची इच्छा धरणारानें असली साहसें केल्यावांचून तो तिच्या अनुग्रहाला पात्र कसा होणार ?

दुर्ज० : आपल्या प्रेमाकरितां मी वाटेल तें अघोर कृत्य करण्याला तयार आहे, पण हे मला साधणार कसे ? माझा कूर्मदुर्गात प्रवेश होणार कसा ? आणि तेथें हे काम करण्याला लागतील तितके दिवस मला तेथें सुरक्षित राहतां येणार कसे ?

मदा० : ती सर्व कांठीं व्यवस्था होईल. पण हे काम करण्याला तुझ्या मनाची तयारी आहे ना ?

दुर्ज० : आपल्या मनाशी माझे मन इतके तन्मय झाले आहे की आपल्या मनांत आलेली गोष्ट माझ्या मनाला तत्काळ पटलीच पाहिजे.

मदा० : तर मग चल तंबूत, मी तुला सर्व गोष्टी नीट समजावून सांगते.

[जातात].

प्रवेश दुसरा

स्थळः—कूर्मदुर्गातील सरोजिनीच्या बाड्यांतील शय्यागृह.

[पलंगावर चंद्रशेखर गाठ झोपेत निजला आहे, दाराशीं पहारेकरी पहारा करीत आहे. इतक्यांत खोलीतील एका कोंपन्यांतून वेषांतर केला दुर्ज्यं गुप्तपणे वाहेर पडतो].

दुर्ज० : (स्वगत) प्रहरभर त्या गुप्तमार्गात कोंडून पडल्यामुळे जीव कसा गुदमूळ गेला आहे. आतां क्षणाचाहि विलंब न लावतां चंद्रशेखराचा निकाल लावला पाहिजे. (कमरेची कटधार काढून पलंगावर निजलेल्या चंद्रशेखराच्याईच्छातींत भोंसकूं लागतो. इतक्यांत 'दगा-दगा' म्हणून ओरडत पहारेकरी पाठीमागून येऊन त्याला धरतो. दुर्ज्यं स्वतःचा हात सोडवून घेऊन चंद्रशेखराच्या छातींत कटधार खुपसतो व पढून जाऊं लागतो. पहारेकन्याची व त्याची कुस्ती सुरु होते. पहारेकरी तोंडानें सारखा 'दगा-दगा' म्हणून ओरडता रहतो, कुस्तीत दुर्ज्यं पहारेकन्यास ठार करतो व पढून जाऊं लागतो. तों शिपाई खोलीत शिरून त्यास पकडतात).

दुर्ज० : पकडा—आतां मला खुशाल पकडा. माझा डाव साधला. महाराणी मदालसेचा शत्रु ठार झाला. तिचे सिंहासन स्थिर झाले.

[सरोजिनी प्रवेश करते].

सरो० : चंद्रशेखरमहाराजांचा खून पडला !

दुर्ज० : होय. -आतांच तें मईपणाचें कृत्य ह्या हातांनी पार पाडले.

सरो० : (पलंगाजवळ जाऊन पहाते व भिठ्ठन मारें सरते). अरेरे-झाला-सर्वस्वीं घात झाला ! चंद्रशेखर गेला ! माझें सत्त्व वृडाले ! माझी अन्न मातीला मिळाली !

[उग्रसेन शिपायांसह दिवटचा घेऊन प्रवेश करतो].

उग्र० : नाही-नाहीं. सरकार, स्वस्थ असा. आपली अन्न अगदीं सुरक्षित आहे.

दुर्ज० : पहा-त्या पलंगावर पहा. या हातांनी खुपसलेल्या कटधारीच्या प्राण-घातकी घावानें गतप्राण होऊन पडलेले चंद्रशेखराचें शव पहा आणि मग राणीची अन्न सुरक्षित असल्याची बढाई मारा.

उग्र० : ज्याच्यावर परमेश्वराचें कृपाछव आहे त्याच्या जिवाला तुझ्यासासाड्या पामराकडून काय अपाय पोहोचणार आहे !

दुर्ज० : ईश्वरी कृपाछवाच्या गोष्टी कजाला आतां ? त्या पलंगापाशीं जा आणि ईश्वराला काय धन्यवाद द्यावयाचे असतील ते द्या.

उग्र० : तर मग पहा-हें ईश्वरी लीलेचे कौतुक पहाच. महाराणी मदालसेचा दुस्मान-हा पहा ईश्वरी कृपाछवाचालीं सुखानें गाढ झोपेत निमग्न आहे. [कळ दावून जवळच्या भितींतील एक गुप्तद्वार उघडतो, तों अ.तल्या बाजूस पलंगावर चंद्रशेखर निजला असून जवळ कंदन बसला आहे, व चार वाजूंस नागच्या तरवारीचे पहारे आहेत असा देखावा दृष्टीस पडतो].

सरो० : काय-काय-चंद्रशेखर जिवंत आहे ?

उग्र० : होय सरकार. -चंद्रशेखरमहाराजांच्या जिवाला कांहींच अपाय झालेला नाहीं.

सरो० : तर मग मला त्याला डोळे भरून एकवार पाहूं द्या.

[चंद्रशेखराच्या खोलींत जाते].

दुर्ज० : आं-हें गीडवंगाल काय आहे ! चंद्रशेखर जिवंत आहे ! तर मग नुक-तीच त्याच्या छातींत मीं कटधार खुपसली तो कोण ?

उग्र० : तोहि चंद्रशेखरच.

दुर्ज० : काय ? तो सुद्धां चंद्रशेखरच ! पण हा दुसरा चंद्रशेखर कोण ?

उग्र० : हा पहिल्या व खन्या चंद्रशेखराचा मेणाचा पुतळा आहे.

दुर्ज० : मेणाचा पुतळा ?

उग्र० : होय मेणाचा पुतळा. असा कांहीं तरी प्रकार पुढे मारें घडून येईल असा मीं परवांच अंदाज केला होता. परंतु माझ्या बोलण्यावर कोणाच

विश्वास वसेना. म्हणून कोणालाहि न कळत मी ही अशी योजना करून ठेविली होती (पलंगावरील पुतळा उचलतो व त्याच्यापुढे धरून पुतळाच्या छातीतील कटधार वाहेर काढतो). पहा—पहा—आणि आपला नीच प्रयत्न सपशेल फसला यावद्दल आपली खात्री करून घे.

[सरेजिनी चंद्रशेखर, कंदन व शिपाई यांसह प्रवेश करते.]

दुर्ज० : हाय हाय ! झाला, माझा सर्वस्वीं घात झाला.

कंद० : पण तूं असा अधम चांडाळ अहिस तरी कोण, बोल.

दुर्ज० : आतो कसला मी बोलतो. झाली-माझी वाचा वंद झाली यापुढे.

कंद० : चांडाळा, मी ती उघडल्यावांचून राहणार नाहीं. (त्याला मारतो). बोल, बोल तूं कोण आहेस, बोल.

उग्र० : थांवा. तो बोलला नाहीं तर त्या पडथाआड लपून राहिलेला त्याचा चेहरा त्याची चांगली ओळख पटवील. (त्याच्या तोंडावरील पडदा दूर करीत) सुधीरा, दाखीव तुझें तें अंधाराच्या पडथाआड लपविलेले अंधारासारखेच काळे टिक्कर तोंड; सर्वाच्या दृष्टीला पडूं दे. [पडदा दूर करतो].

सरो० : काय—काय—सुधीर ! हायरे दैवा ! —सुधीर—सुधीर, चांगला विश्वास-घात केलांत. [त्याच्याजवळ जाते, तो तोंड फिरवितो].

उग्र० : त्याच्या तोंडावर उजेड पाढा.

[त्याच्या तोंडावर उजेड पाढतात. तोंड दुर्जयाचा मूळ चेहरा सर्वांच्या दृष्टीस पडतो. सर्व दचकतात.]

सरो० : (घावरून) काय—काय—काय पहातें मी हें ! पण दुर्जय, तुम्ही येथें कसें आलांत ?

दुर्ज० : कसा आलों आणि काय आलों ! झालें; आतां ती चौकशी कशाला ?—

उग्र० : तुम्हीं सांगितलें नाहीं तरी तुमचा पोषाख तुमचे कपट प्रगट केल्यावांचून राहणार नाहीं.

[वरचे कपडे काढतो तोंड आंत सुधीराचा पोषाख दिसतो].

सरो० : आं—सुधीर आणि दुर्जय एकच का ?

दुर्ज० : होय. सरेजिनी, मी तुला तुझ्या अलीकिक पतिनिष्ठेचे चांगले कळ भोगविणार होतों. पण माझा डाव फसला ! घात झाला !

सरो० : देवा—देवा—मी हें काय एकते ! [वेणुद्ध पडते].

उग्र० : राणीसरकारांना घेऊन चला येथून व तावडतोब जाऊन सर्व सरदारांना दरवारी दिवाणखान्यांत पुकारा. आतांच्या आतां लष्करी कचेरी भरवून या गुन्ह्यांची चौकशी केली पाहिजे. [पडदा पडतो].

प्रवेश ३ रा

स्थळ :-कूर्मदुर्गतील वधस्तंभ.

[दुर्जयास कैदी केले अमून लष्करी पोषाखांत सरदार उमे आहेत. लष्करी वेषांत सरोजिनी येते].

१ सर० : सरकार, दुर्जयावर राजवधाचा प्रयत्न केल्याचा व त्या प्रयत्नांत विलव नामक सैनिकाचा खून पाडल्याचा आरोप सर्वतोपरी शावीत झाला आहे.

२ सर० : आणि याशिवाय दुर्जयांनी कपटाने दुर्गत प्रवेश करून घेतल्यापासून येथे जे अनेक अत्याचार घडून आले, त्या सर्वांच्या मुळाशीहि दुर्जयच होते अशीहि दांती कवुली दिलेली आहे.

सरो० : आमच्या किल्ल्यांतील फुटलेल्या बातम्या-आमच्या शस्त्रांची झालेली नासाडी-आणि आमच्या शिपायांवर झालेले विषप्रयोग हे सर्व अपराध आपणच केले, असेही दुर्जयांनी कवूल केले आहे !

१ सर० : होय, आणि एवढेच नव्हे तर या सर्व नीचपणाच्या कृत्यावद्दल त्यांना मोठा अभिमानहि वाटत आहे.

सरो० : तर मग या गुन्ह्यांना शास्त्रांत कोणतें शासन सांगितलेले आहे ?

१ सर० : देहान्त शासन सांगितले आहे.

२ सर० : आणि या युद्धाच्या धामधुमींत तर हेच शासन अपराध्याला अवश्य आहे.

६ सर० : तथापि शासनाचा अखेर निर्णय करणे राणीसरकारांच्या इच्छेवर अवलंबून आहे.

सरो० : आपल्या युद्धमंडळाचा या बाबतीत काय निश्चय झालेला आहे ?

१ सर० : शास्त्राज्ञप्रमाणे देहान्त शासनच अपराध्यास देण्यांत यावें, असा युद्धमंडळाचा अभिप्राय आहे.

२ सर० : अपराधांचे भयंकर स्वरूप व गुन्हेगाराचा पूर्वतिहास यांचा आम्ही सर्वांनी फार कसोशीने विचार करून हा निकाल ठरविला आहे ?

३ सर० : तरी पण राणीसरकारांना जर शासनांत बदल करावयाचा असेल तर त्यासंवंधाने आमची प्रतिकूलता नाही.

सरो० : शास्त्रानें नियमित केलेल्या शासनांत बदल करण्यास मोठे बलवत्तर कारण पाहिजे, पण तसें कांहीं कारण या प्रसंगी मला दिसत नाहीं.

दुर्ज० : कां बरें ? या शासनाला संमति देऊन आपण पतिहत्येचे पातक शिरावर घेत आहांत, हें आपणांस कळत नाहीं काय ?

सरो० : पण समरांगणावर व न्यायसभेत कोणतीहि खासगी नातीं अस्तित्वांत राहुं शकत नाहींत अशी धर्माची स्पष्ट आज्ञा आहे, हें आपण जाणतच असाल ?

३ सरो० : सरकारांचे म्हणणे सर्वथैव खरें आहे.

दुर्ज० : परंतु तोच धर्म पतिहत्येच्या पातकाचा अत्यंत जोराने निषेध करीत आहे, हें आपल्या स्मरणांत नाहीं वाटते.

सरो० : आहे—स्मरणांत आहे. परंतु या प्रसंगी स्त्री आपल्या पतीच्या जिवावर उठलेली नसून, न्यायाचे प्रतिपालन करण्याची पवित्र जोखीम जिच्या शिरावर येऊन पडली आहे अशी एक राणी, एका भयंकर गुह्येगाराला त्याच्या अत्यंत नीच गुन्ह्यांवद्दल शिक्षा लावीत आहे, हें लक्षांत ठेवा.

दुर्ज० : अशा प्रकारच्या लपंडावांनी आपण आचरीत असलेल्या पातकाचे स्वरूप सौम्य करूं पहाणे म्हणजे नीचपणाची कमाल आहे.

सरो० : विश्वासघाताचे भयंकर पातक आचरून वर निर्लज्जपणाने दयेची याचना करणे म्हणजे नामदंपणाची कमाल आहे,

दुर्ज० : तरी सुद्धां मला देहांत शासनांतून तूं मुक्त केलेंच पाहिजे.

सरो० : तुमचा अपराध इतका भयंकर आहे की त्यावद्दल योग्य शासन न करणे म्हणजे न्यायाचा खून पाडणे आहे—पापाला फूस देणे आहे—समाजाचा नाश करणे आहे.

दुर्ज० : माझ्याकरितां नाहीं, तर निदान तुझ्या उदरी लौकरच जन्मास येणाऱ्या आपल्या अपत्याकरितां तरी तूं मला कृतापराधांची क्षमा केलीच पाहिजे.

सरो० : असल्या मोहांना वळी पडण्याइतकी ही सरोजिनी आतां कमकुवत राहिली नाहीं. या वळी हा गर्भ जरी प्रत्यक्ष माझ्या उदरांतून करुणा वाणीने तुमच्यावद्दल रदबदली करूं लागला, तरी त्या गर्भविस्थेतील कोमल अर्भकाच्या करुणेमध्येहि मला न्यायापासून ढळविण्याचे सामर्थ्य येणार नाहीं.

दुर्ज० : तर मग आपल्या जन्मदात्या पित्याची वेमान होऊन त्याचा निर्घृणणे शिरच्छेद करविणारी हीच ती अधम चांडाळीण म्हणून त्या अपत्याने जन्मभर तुझी निर्भर्त्सना करीत राहणे तुला आवडेल का ?

सरो० : आपल्या पित्याची अनन्वित पातके ऐकून त्याला झालेली शिक्षा सौम्यच होती, असेच त्या वालकाला वाटेल. परंतु तुमच्यांतील पातकी अंश उतरून जर माझी न्यायाची कृत्ये त्याला नीचपणाची म्हणून भासू लागली, तर असल्या पातकी विकारांनी पछाडलेल्या त्या बेअवकूल पोराच्या निंदेची मी तिळमात्र पर्वा करणार नाहीं.

दुर्ज० : सरोजिनी, तुझें हृदय जितके मृदु म्हणून मी समजत होतों, तितके तें कठोर आहे, असे माझ्या आतां अनुभवास आले. तुला आपल्या नवन्याची पर्वा वाटत नाहीं. आपल्या अपत्याची कीव येत नाहीं-हें तुझे वर्तन स्त्रीजातीच्या निष्कलंक नांवाला काळिमा फांसणारे आहे.

सरो० : व्यर्थ आपल्या वाणीला शीण कां देतां? तुम्हांला मृत्यूच्या दाढेतून ओढून काढण्याची तुमच्या वाचेत शक्ति नाहीं. चला-यांना देहान्त शासन कायम करण्यांत आले आहे. वधस्तंभावर चढवून मांगाकडून यांचा शिरच्छेद करावा. [जाऊ लागते]

३ सर० : सरकारांनी थोडे थांवावें. दुर्जयांचा सरकारापाशीं एक अर्ज आहे.

सरो० : काय अर्ज आहे?

३ सर० : सामान्य खुनी अपराध्याप्रमाणे मांगाकडून आपले डोके मारले जाऊ नये, अशी दुर्जयांची इच्छा आहे.

सरो० : तर मग हत्तीच्या पायाखालीं यांना तुडवून टाकवा. अगर किल्ल्याच्या तटावरून यांचा कडेलोट करावा.

३ सर० : नाहीं अशा प्रकारचे मरण त्यांना लज्जास्पद वाटते.

दुर्ज० : उघड्या मैदानावर लक्करी वेषांत शिपायांच्या गोळ्यांनी वीराप्रमाणे मला मृत्यु यावा अशी माझी मागणी आहे.

सरो० : राजद्रोही खुनीं पातक्याला वीराचा पवित्र मृत्यु कधीहि लाधणार नाहीं. कपटानें विश्वासघात करून आपल्या राजाच्या गुप्त खुनाने आपली कीर्ति मळविण्याला ज्या नराधमाला लाज वाटली नाहीं, त्याने वीरास लाभणाऱ्या पवित्र शासनाची मागणी करण्याचे घाडस कां करावें?

[जाऊ लागते].

दुर्ज० : (शिपायांच्या हातून सुटून तिला अडवितो). नको-नको, असा कूर-पणाने माझा वध करू नकोस. मला जीवदान दे.

[तिच्या पायांवर लोळण घेतो].

सरो० : मृत्युकाली तरी असे बेहिमतीपणाचे वर्तन करू नका.

दुर्ज० : नको-मला मारू नकोस. मला जन्मभर कैदेत ठेव. माझे वाटतील तसे हाल कर. पण या तारुण्यांत माझे प्राण मजजबळून हिरावून घेऊ नकोस. मला जगू दे. जगाचा उपभोग घेऊ दे.

सरो० : विश्वासघात, राजद्रोह, खून या असल्या अघोर पातकांच्या घाणीने मलिन झालेल्या या तारुण्याचा तुम्हीं आतां लोभ सोडलाच पाहिजे. ज्या जगाला तुम्ही आपल्या राक्षसी कृत्यांनी काळिमा फासला त्याचा

तुम्हांला अतःपर उपभोग घडणे रास्त नाहीं. (शिपायांस) उचला.
दूर करा यांना.

[शिपायी दुर्जयास दूर करतात. सरोजिनी निघून जाते].

दुर्ज० : सरोजिनी-सरोजिनी-थांब-यांब-माझी करुणा येऊ दे तुला-छे, गेली-
गेलीच ती निघून. हाय हाय ! दुर्जया-दुर्जया-झाला ! तुझा सर्वस्वीं
नाश झाला !

१ सर० : चला, चढवा यांना वधस्तंभावर.

[शिपायी तसें करूं लागतात.]

दुर्ज० : नका-नका-सारेच असे निर्दय होऊ नका. तुम्ही सर्वीनीं माझें अन्न
खालें आहे. असे वेमान-स्वामिधातकीं-वनू नका. मला सोडा-मला
जीवदान व्या. तुम्हां सर्वीना मी अनन्य शरण आहे.

[काकुळतीस येऊन सर्वीच्या पायां पडतो].

१ सर० : आतां या रडण्याओरडण्याचा काय उपयोग ? करणीं करतांनाच दूरवर
विचार ठेवावयास पाहिजे होता-

दुर्ज० : (वधस्तंभास वांधला असतां) चांडाळांनो, मी तर चाललों. पण महा-
राणी मदालसा तुम्हां सर्वावर माझा सूड उगविल्यादांचून राहणार
नाहीं.-मदालसे-मदालसे-हा तुझा दुर्जय हें जग सोडून चालला.-याला
विसरूं नकोस.

[पडदा पडतो].

अंक सहावा समाप्त.



अंक सातवा

प्रवेश पहिला

स्थळ : रणांगण

(मदालसेचे कांहीं सरदार)

१ सर०: छे, आजच्या लढाईचे चिन्ह ठीक दिसत नाहीं. विकांताने आज आपणांस नामशेष करून टाकण्याचा जणूं काय संकल्प करून टाकलेला दिसतो. पहा—या मैदानावर ठिकठिकाणी चालूं असलेल्या एकाहि चकमकीं आपल्या लोकांचा हात सरशी होत नाहीं,—जेथे पहावें तेथें सारखा पराभव.

२ सर०: विकांताने आज केवळ प्रलयकालाचे स्वरूप धारण केले आहे. तो ज्या ठिकाणी आज पाऊल टाकीत आहें तेथें आमचा फडशा पडल्यावांचून रहात नाहीं.

१ सर०: मृणालिनी तर महिषासुरमर्दिनीप्रमाणे नुस्ती कत्तलच उडवीत चालली ओहे. महाराणी विकांताचा पिच्छा सोडीत नाहीं, आणि मृणालिनी महाराणीचा पिच्छा सोडीत नाहीं, अशी सारखी शर्यत चालली आहे. पण हें काय—आपले लोक पळूं लागले. विकांताच्या लोकांनी पाठलाग सुरु केला.—वांधारा फुटलेल्या तलावाप्रमाणे आपले सैन्य चोहोंकडे सैरां वैरा धावूं लागले ! झाला—मला वाटते लढाईचा निकाल लागला. चल आपण पसार होऊँ.

[जाऊ लागतांत. इतक्यांत कोदंड प्रवेश करतो].

कोदं० : दोस्तहो, थांवा. रणांगण सोडून पळू नका.

१ सर०: सेनापतिसाहेब, आतां थांबण्यांत शहाणपण नाहीं.

कोदं० : अरे पण महाराणी कोठे आहे तेवढे मला सांगा. पळून जावयाचे असलें तर आपण सर्वच बरोबर पळून जाऊ या. महाराणीला एकटीला मार्गे टाकून आपण आपला जीव बचावण्यास पहाऱें बेमानपणाचे आहे.

२ सर०: महाराणी युद्धाच्या एन गर्दीत आहे. तेथें तिला पहावयाला जाणे म्हणजे स्वर्गाची वाट चालूं लागण्यारखेच आहे. तेव्हां आपणच वाटल्यास जा तिकडे. आम्ही आपली येथूनच सुधारतों. [जातात].

कोदं० : अरे-अरे-थांवा.—छे.—या भिज्या भागूवाई आतां कोठून थांवणार ! पण आतां मदालसेला कोटे शोधूं ? तिच्याशिवाय माझा पाय येथून निघत नाहीं. सारें रणमैदान पालथें घातले, पण ती कोठे दिसत नाहीं. आमचा तर आतां पुरा फडशा पडला. आतां येथें थांबणे धोक्याचें आहे. येथें थांबून शत्रूच्या हातांत सर्पडण्यापेक्षा पछून जाणेच शेवटकर आहे. तेव्हां चला.—तांबडतोव मदालसेला पहिल्यानें शोधून काढू या.

[निघून जातो. मदालसा प्रवेश करते].

मदा० : झाला ! माझा सर्व प्रपंच आतां आटोपला ! माझें सर्व सैन्य पार गारद झाले—माझे सरदार मला सोडून पसार झाले ! आतां माझ्यावांचून मला दुसरे कोणी उरले नाहीं ! मदालमे, झाला—संपला आतां तुझा अवतार. आतां तूं या रणांगणावरून आपले तोंड काळें कर. आणि जगाच्या पाठी-वर कोठे तरी कोनाकोपन्यांत डडून रहा. चल, उचल पाय—ठोक धूम.—पण रणांतून पछून जाणे हें महामानी मदालसेच्या थोर नांवाला बट्टा लावणारें नाहीं का ? तर मग खुशाल शत्रूच्या स्वाधीन हो आणि आपले राहिलेले आयुष्य त्याच्या गुलामगिरीत मुर्दिपणाने घालीव. हाय ! शत्रूची गुलामगिरी ! नाहीं ही कल्पनाच मला सहन होत नाहीं. छे—त्यापेक्षां मरण पुरवले !—हो—मरणच इष्ट !—मीं नाहीं जिवंत शत्रूच्या हातीं लागणार. चल—शस्त्रा, हो तयार. आणि एका घावासरशीं—पण थांवा.—(मुगुट हातांत बेळत) मी मेले तरी माझ्या मस्तकाच्या स्पर्शाने पुनीत झालेला हा साम्राज्यमुगुट माझ्या शत्रूच्या हातीं लागेल आणि तो माझ्या पराजयाचें चिन्ह म्हणून याला आपल्या मस्तकावर धारण करून जगतीं मोठ्या डौलाने मिरवील. तेव्हां नाहीं—हा मुगुट माझ्यामार्गे मी जगतीं जिवंत राहूं देणार नाहीं. माझ्या बैभवशाली मस्तकाच्या सहवासाने पावन झालेला हा साम्राज्यमुगुट त्या कारटचाच्या करंटचा शिराच्या स्पर्शाने मी पतित होऊं देणार नाहीं. प्रथमतः मी माझ्या हातांनी या मुगुटाला धुळीला मिळवीन आणि नंतर मग मी पृथ्वीमातेच्या उदरांत आनंदाने प्रवेश करीन. (मुगुटास उद्देशून) हे महाभाग्यशाली साम्राज्य-मुगुटा, आजपर्यंत या मदालसेच्या मस्तकाच्या सान्निध्यानें तूं सर्व जगतींत श्रेष्ठ पदवीस चढला होतास. तेव्हां आतां या कंगाल गुलामांच्या समागमाने तूं आपणाला भ्रष्ट करून घेण्याची महत्त्वाकांक्षा धरू नकोस,

जां-आण देवी वसुंधरेच्या गभात सुखाने शयन कर. (मुगुट मौडून धुळीस मिळविते). ज्ञाले-आतां माझे मन ज्ञात ज्ञाले. आतां मला सुखाने मरण्यास कांहीच हरकत नाही.

[स्वतःस मारून घेऊ लागते. तों कोदंड येऊन तिचा हात धरतो].

कोदं० : हां-हां-हां-हां-मदालसे, असे साहस करू नकोस. हात आवर.—

मदा० : कोण ? कोदंड ? चल, हो दूर. सोड मला.—

कोदं० : नाही. मी तुला सोडणार नाही. तुला जगलेच पाहिजे.

मदा० : छे. शत्रूच्या दास्यांत दिवस काढण्यापेक्षा मरणेच अधिक चांगले.—

पद-घन गर्जुनियां वरसे-

असुलोभ जनीं अधमा ॥
भोगिति नीच काक लांचित जीवने ॥ घृ० ॥
मानिनिचें दास्या जनन न ॥
उचित खचित तिज नृप-सिंहासन ॥
अदय काल परि छल करू सजतां ।
विगत-सार जर्गि सुखद मरण ॥ १ ॥

कोदं० : पण मदालसे, आपण शत्रूच्या हातीं लागेलों तर ना?

मदा० : शत्रूच्या हातीं लागणार नाहीं असे केसे होणार?

कोदं० : कां वरे? आपण आतांच्या आतां येथून पळून गेलों म्हणजे नाहीं का बचावणार त्यांच्या हातून?

मदा० : पळून गेलों म्हणजे? म्हणजे? कोदंड मला लडाईतून पळून जाण्याला सांगतोस तू?

कोदं० : होय. मी तुला नेण्याकरिताच मुद्दाम तुला येथे शोधीत आलों; तेव्हां चल. आतां येथे क्षणभरहि थांवू नकोस.

मदा० : छे! हें कदापिहि होणार नाहीं. माझ्या शत्रूंनीं-विक्रांतानें व मृणालिनीने मला आतांपर्यंत कधीं रणांत पाठ दाखविली कां? नाहीं. तर मग ही मदालसाहि त्यांच्या पुढून पाठ दाखवून रणांतून पळून जाणार नाही.

कोदं० : पण मदालसे, त्यांनीं आतमहत्याहि करून घेतली नाहीं.

मदा० : मग काय मी जिवंत त्यांच्या हातांत सांपळून सर्व जगांत आपली छी थू करून घ्यावी असे तुझे म्हणणे? छे! हें नाहीं मला पसंत! ते मला एखाद्या जंगली कूर पश्चप्रमाणे पिजन्यांत घालून माझे प्रदर्शन मांडतील! माझी सर्व ब्रह्मावर्तीत घिड काढून माझा सर्वत्र फजितवाडा करतील! तेव्हां सोड. ही पुढची माझी दुर्दशा चुकविण्याकरितां मला मेलेच पाहिजे. लडाईत लढत असतांना मरण यावे म्हणून मीं पुष्कळ धडपळ

केली. पण शत्रूचा एकहि शिपाई माझ्याबाबर वार करीना. मला मारो-वयाचे नाहीं असा त्यांना त्या दुष्ट विक्रांतानें सकत हुक्म दिलेला होता. तेव्हां आतां मला मरणाला आत्महत्येशिवाय दुसरें कोणतें साधन आहे? तेव्हां सोड-मला या माझ्या मानी जीविताची मानांतच समाप्ति करून टाकूं दे. अपमानाचा कलंक मरताना तरी या मदालसेला लागूं देऊं नकोस आणि कोदंड, तुलाहि मी प्रेंगाचा सल्ला देतें कीं, तूहि आता पढून जाऊन जिवंत राहण्याच्या भानगडींत पडूं नकोस. कारण सत्ताहीन ज्ञालेल्या पुरुषाचे हाल कुत्राहि खात नाहीं. तेव्हा ये. तूं मला आणि मी तुला असें. एकमेकांना माझून घेऊन येथें शत्रू येऊन दाखल होण्यापूर्वीच, आपण हें आपलें दुर्दैवी जीवित संपवून टाकूं व या दुर्धर जगांतून पार होऊं.

[त्याला धरू लागते. दोघांची झुंज होते. इतक्यांत मृणालिनी आपल्या सैनिकांसह प्रवेश करते.]

मृण : पकडा या दोघांना. पढून जाऊं देऊं नका. यांच्या जवळचीं शस्त्रे हिसकावून ध्या. (शिपाई त्या दोघांना पकडतात व त्यांचीं शस्त्रे काढून घेतात). मदालसे, कोदंड, आतां तुम्ही सारे माझें कैदी आहांत.

मदा० : मला कैदी करण्यापेक्षां माझी तुम्ही कत्तल कां उडवीत नाहीं? शिपायांनो, सोडा मला. मी पढून जात नाहीं. तुमच्यासमोर उभी रहातें. द्या-माझ्या हातांत एक तरवार द्या. मी तुमच्याशी लढते. अगर नको-मला तरवारहि नको. निःशस्त्र स्थितींतसुद्धां मी मरण्याला तयार आहें. उपसा आपल्या तरवारी आणि या तुमच्या कटूधा दुस्माननीला कापून काढा.

[विक्रांत व सरदार प्रवेश करतात.]

विक्रां० : पण आमच्या तरवारींचा स्पर्शहि होण्याची तुझी लायकी नाहीं. मग आमच्या तरवारींनी मृत्यु प्राप्त होण्याची तूं आशा कशाला करतेस? (मृणालिनीस) शावास-मृणालिनि, शावास. ज्ञालें; आज आपले कार्य पूर्ण सिद्धीला गेले. चंद्रशेखरमहाराजांचा जयजयकार करा. [जयघोष].

मदा० : (मोठ्यानें हांसून) ओरडा. घसा फोडफोडून ओरडा. तुम्ही आतां कितीहि शंख केलांत, तरी चंद्रशेखर कांहीं स्वर्गातून उतरून परत पृथ्वी-वर तुमच्याकडे येत नाहीं.

विक्रां० : मदालसे, हा तुझा भ्रम आहे. चंडवर्म्याचा माझ्या सैन्यानें पूर्ण मोड केला असून माझे सरदार आतां चंद्रशेखर आणि सरोजिनी यांना घेऊन येथें दाखल होतील.

मदा० : तेर मग हो माझा भ्रम नसून विक्रांता, तुझाच भ्रम आहे. परवांच्यां रात्रींच माझ्या आज्ञेवरून राजा दुर्जयानें कूर्मदुगच्या राजवाड्यांत चंद्रशेखराचा खून पाडला. [उग्रसेन व काही सरदार प्रवेश करतात].

उग्र० : खून पाडला असता. पण मदालसे, तुझ्या त्या निषकहराम दुर्जयाचा तो दुष्ट प्रयत्न फसला. त्याचें कपट शेवटीं उघडकीला आले. आणि त्याला त्याच्या अधोर राजद्रोहावद्दल राणी सरोजिनीकडून देहान्त प्रायशिच्छतहि मिळाले.

मदा० : हाय हाय ! माझे सर्वच डाव कसे फसले ! माझे दैव प्रतिकूल कसे जाले !

उग्र० : (विक्रांतास) महाराजांचा जयजयकार असो. महाराज, राजाधिराज चंद्रशेखर व राणी सरोजिनी आपल्या दर्शनास येत आहेत.

[चंद्रशेखरचा जयघोष].

मदा० : अरेरे ! राजाधिराज चंद्रशेखर ! मदालसे-मदालसे-झाला-तुझ्या महत्त्वाकांजेचा चवकाचूर उडाला. -राजाधिराज चंद्रशेखर ! देवा-हे शब्द-हा चंद्रशेखराच्या नांवाचा जयजयकार-मला एकवत नाही. शत्रूचा जयजयकार वलात्कारानें माझ्या मेंदूवर नेऊन आदलविणान्या कृतचन श्रवणेंद्रियांनो, मला सोडून एकदम चालते व्हा. पण मला यापुढे कोण-त्याहि इंद्रियाची आवश्यकता नाही. कारण तुम्ही सर्व एकत्र होऊन मला माझ्या हाडवैन्याचा उत्कर्ष प्रत्येक क्षणीं जाणविणार. तेव्हां सर्व इंद्रियांनों-जा निघा. तुमचा माझा हा आतां शेवटला रामराम. पण थांबा-हें सर्व खरें असेल ? का मला फसविण्याकरितां दांनी ही सारी लवाडी मांडली आहे ?

मृणा० : पण तू अशी बुककळ्यांत कां पडतेस ? खरें कां खोटें याचा हा प्रत्यक्ष पुरावा पहा.

[पड्यांत चंद्रशेखराच्या नांवाचा प्रचंड जयघोष. चंद्रशेखर, सरोजिनी, सरदार वर्गे प्रवेश करतात.]

विक्रां० : ये-ये-वाळा, चंद्रशेखरा, मला तुला कडकडून भेटू दे.

[दोघे भेटतात].

मदा० : (स्वगत) माझ्या डोळ्यांदेखत माझ्या कटूचा दुस्मानाची विजयभेट ! माझ्यानें नाहीं हा देखावा पहावत. [तोंड फिरविते].

विक्रां० : सरोजिनी, मी तुझा अत्यंत आभारी आहे-तूं सूर्यकुलाचें रक्षण केलेस ग्रावद्दल सर्व जग तुला धन्यवाद देईल व तुझी कीर्ति पृथ्वीवर अजरामर होऊन राहील. (मदालसे) मदालसे, तुझ्या राक्षसी महत्त्वाकांशेला दडपून टाकून विजयी झालेला हा तुझा कट्टा दुस्मान चंद्रशेखर अजून

पृथ्वीवर जिवंत आहे याच्यावहूल आपली खात्री करून घे. आणि आर्ता तुझ्या मस्तकावरील साम्राज्यमुगुट याच्या विजयशाली मस्तकावर भी तुझ्यासमध्ये ठेवतो, तो अभूतपूर्व देखावा डोळे भरून पहा, आणि आपल्या मदांध डोळांचे पारणे फेडून घे. आणा—इच्चा मुगुट कोणी हरण करून घेतला आहे तो आणा.—

मदा० : मदालसेचा मुगुट हरण करणारा वहादर या जगांत तरी कोणी नाहीं.—
विक्रां० : आणा मुगुट—आणा,—

मदा० : विक्रांता, हे मुगुट आणणार कोठून ? तो आता इहलोकी जिवंत नाहीं.
तो पहा—तो पहा तेथें तो हतभागी साम्राज्यमुगुट तुकडे तुकडे होऊन धूळ खात पडला आहे.—

विक्रां० : काय ? धूळ खात पडला आहे ? (पाहून) अरेरे—कोणी चांडाळाने या परमपूज्य मुगुटाची आझी दुर्देशा करून टाकली !

मदा० : दुसरे कोण करणार ? विक्रांता, या मदालसेने—या तुझ्या कटूचा दुसमान-नीने—तुझ्यावर हा भयंकर सूड उगविला. माझ्या मस्तकाच्या स्पर्शाने पावन झालेला हा मुगुट या काटधार्च्या मस्तकावर विराजमान व्हावा हें मला आवडले नाहीं आणि म्हणून भी त्याला ही मृत्तिकासमाधि दिली. जा, आतां खुशाल रडत वसा.—ही मदालसा पराजित झाली तरी अखेरीस तिने तुमचा शेवटला डाव तरी हाणून पाडलाच. वस्. झाली माझी इतिकर्तव्यता.

विक्रां० : चांडाळणी, तुझ्या राथसी महत्त्वाकांक्षेची आर्ता मात्र कमाल झाली.
[मदालसा विकट हास्य करते].

[पडदा पडतो].

प्रवेश दुसरा

स्थळ : कूर्मदुर्गातील सरोजिनीचा राजवाडा.
(मृणालिनी व सरोजिनी).

मृणा० : सरोजिनी, तुझा वृत्तांत ऐकून मनाला अतिशय दुःख होत आहे.

सरो० : मृणालिनी, काय सांगू ? गेल्या चार महिन्यांत माझ्या मनाची जी ओढा-ताण झाली, तिची कल्पना माझ्यावांचून कोणालाहि येणार करता नाही. परमेश्वराने जर माझी पाठ सांभाळली नसती तर माझी काय दुर्देशा होती आणि काय नाहीं, हें कांहीं सांगवत नाहीं.

मृणा० : असो, जे झालें तें झालें. तूं शेवटपर्यंत आपल्या धर्माला, कसल्याहि मोहांना बळी न पडतां चिकटून राहिलीस ही त्यांतल्या त्यांत मोठी समाधानाची गोष्ट आहे. खरे पाहिले तर तुझ्यावर ओढवलेल्या चमत्कारिक प्रसंगांत दुसरी एखादी सामान्य स्त्री सांपडती तर खात्रीने तिच्या हातून या विलक्षण धर्मसंकटांत नूक घडती व मोहाने भलताच मार्ग स्वीकारून ती अधःपतनास जाती. परंतु त्या सर्व असाधारण प्रसंगातून तूं आपले यश वचावून सुरक्षित वाहेर पडलीस हे त्या ईश्वराचे आपणावर महदुपकार आहेत.

सरो० : होय. ईश्वराचे मजवर हें मोठे उपकारच आहेत. नाही तर शहाण्यांनाहि धर्मांत पाढणाऱ्या या धर्मसंकटांनी मला खात्रीने भुरळ पाडून माझा सर्वद्वीं नाश केला असता. असो; मृणालिनी आतां पुढचा मार्ग तूं काय ठरविला आहेस?

मृणा० : तें आतां तुझ्या विचारानें ठरवावयाचे मीं योजिले आहे.

सरो० : मीं माझे भावी आयुष्य ईश्वरोपासनेत धोलावयाचे निश्चित केले आहे.

मृणा० : मीहि असाच निश्चय केला आहे.

सरो० : तर मग आपण वरोवर हिमाचलावर जाऊन वानप्रस्थात्रमाची दीक्षा घेऊ.

मृणा० : पहिल्यानें मलाहि हीच कल्पना परंत पडली होती. परंतु याबद्दल मी विक्रांतमहाराजांना अभिप्राय विचारला. तेव्हां त्यांनी मला दुसराच मार्ग उपदेशिला.

सरो० : विक्रांतमहाराजांनी काय उपदेश केला तुला?

मृणा० : त्यांनी मला लोकसेवेच्या रूपानें ईश्वराची आराधना करण्याचा उपदेश केला. त्यांनी सांगितले.—

पद : अणिहि नव वाला०—
जर्ग हा जनरूपे । प्रकट प्रभु झाला ।
प्रकट प्रभु झाला । स्वभावे उदेला ॥ ध्रु० ॥
जरी लाविला देह हा लोककाजा ॥
परम सुख सारे वाहिले या समाजा ॥
तरी जाहली जाण ही ईशसेवा ॥
जनन सफल झाले लाघला मोक्ष-ठेवा ॥ १ ॥

सरो० : तुला हा उपदेश मानवला का?

मृणा० : हो. मीं त्यावर पुष्कळ विचार करून पाहिला व सरतेशेवटी लोकसेवेत
ब्रह्मचर्यनिं आपले आयुष्य खर्च करून ईश्वराचंन करावयाचा निश्चय
मीं कायम केला.

सरो० : मलाहि तुझा विचार टीक वाटतो.

मृणा० : विक्रांतमहाराजहि थोड्याच वर्पात संन्यास घेऊन आपणास धर्मकार्यासि
वाहून घेणार आहेत. तेव्हां त्यांची शिष्यवृत्ति पत्करून आपणाला
लोकसेवेला व धर्मकार्याला शक्त्यनुसार हातभार लावतां येईल. तेव्हां
आतां तुझ्या विचारास काय येते तें पहा.

सरो० : विचारास काय यावयाचे आहे ? विक्रांतमहाराज आणि तूं ज्या मार्गनिं
जाल तो मार्ग श्रेयस्कर असला पाहिजे अशी माझ्या मनाची ठाम
समजूत असल्यामुळे मीहि त्याच मार्गाचे अवलंबन करणार.

मृणा० : मला अत्यानंद होत आहे हें तुझे भाषण ऐकून. सरोजिनी, ये. मला
तुला एकवार कडकडून भेटूं दे. आजपर्यंत आपण सख्ख्या बहिणीप्रमाणे
वागत आलोंच आहोंत. पण तें ऐहिक नातें होतें. आतां आपण पारमा-
थिक प्रदेशांत प्रवेश केला आहे, तेव्हां प्राप्यंचिक नात्यापेक्षांहि श्रेष्ठ व
शाश्वत अशा पारमार्थिक नात्यानें एकमेकींना बांधून घेऊ येते.

[भेटतात व सेवक येतो].

सेव० : सरकार, मदालसा व कोदंड यांच्या शासनाचा निर्णय करण्याकरितां
सरदारमंडळी दरवारी दिवाणखायांत जमणार आहेत-तेव्हां उभयतां
सरकारांनी तेवें यावें अशी विक्रांतमहाराजांची उभयता सरकारांना
विनंति आहे.

सरो० : तूं जा. आम्ही आलोंच तुझ्या पाठोपाठ. [सेवक जातो]. मृणालिनी,
मदालसा व कोदंड यांना काय शासन करावेसे वाटतें तुला ?

मृणा० : सरोजिनी, आतां आपले प्राप्यंचिक जीवित समाप्त झाले आहे. तेव्हां
प्राप्यंचिक जीवितातील रागदेषादि विकारांपासून आपण अलिप्त राहिले
पाहिजे. या पारमार्थिक विचारांच्या सांग्राज्यांत सर्व गुन्हेगारांना एकच
शासन ईश्वराने नेमलेले आहे. आणि तें कोणतें म्हणशील तर 'दया.'—
तेव्हां हेच शासन त्यांना देण्यांत यावें असे मी महाराजांना सुचविणार
आहे. तुझ्या मनाला काय वाटते ?

सरो० : मृणालिनीच्या आत्म्यांत विलीन झालेला हा सरोजिनीचा जीवात्मा
मृणालिनीच्या विचाराहून दुसरा विचार कसा मान्य करणार !

मृणा० : परमेश्वर तुझे सर्वदा मंगल करो !

[जातात]

प्रवेश तिसरा

स्थळ :— कूर्मदुर्गातील राजवाडा

[विक्रांत, चंद्रशेखर, सरोजिनी, मृणालिनी, सरदार व वंदिवान् मदालसा
आणि कोंडे.]

विक्रांत : मदालसे, तुला आपल्या कृतकमर्मवहूल पश्चात्ताप होत आहे काय ?

मदा० : कृतकमर्मचा पश्चात्ताप ? पश्चात्ताप वेहिमती क्षुलक प्राण्यांना होतो. माझ्यासारख्या बहादूर स्त्रीला होत नाही.

मृणा० : पण आतां तुझा बहादूरीचा डौल उतरला आहे. आणि वैभवाच्या शिखरावर असतांना जया ईश्वरास तूं विसरली होतीस त्याचें आतां तुला स्मरण होणें ज़हर आहे.

मदा० : ऐश्वर्यात लोळत असतां ज्याच्याकडे मी दुंकूनहि पाहिले नाही त्याच्या पायाशीं आप्तकाळीं मी कधींहि शरण जाणार नाहीं.

विक्रांत : आज जरी तुला आपल्या दुष्कृत्यांवहूल वाईट वाटले नाहीं तरी पुढे कधीं तरी तुला पश्चात्ताप झाल्यावाचून रहाणार नाहीं. तेव्हां ती संधि तुला मिळून तुझी शुद्धि बहावी म्हणून तुझ्या सर्व अपराधांची तुला क्षमा केली जात आहे. जा, आतां तूं एखाद्या मठांत जाऊन ईश्वर-चितनांत आपले आयुष्य घालीव.

मदा० : विक्रांता, तूं औदार्याचा आंव घालून मला लाजवूं पहात आहेस. पण मी आपल्या हाडबैन्याला असले यश लाभूं देणार नाहीं. विक्रांता, हे मस्तक तुझ्या क्षमेचे लांछन मिरविण्यास तयार होईल असे तुला वाटत असेल, तर ती तुझी चूक आहे. ही पहा मी तुझी क्षमा लायेने ज़िडकारून टाकते.

कृतां० : मदालसे, तूं आमच्या असल्या अनुग्रहाला खरोखर अपाव्र असतांहि महाराज विक्रांताच्या आग्रहावरून आम्ही तुला क्षमा करण्यास तयार झालों आहोत. परंतु—

मदा० : तुम्ही मला क्षमा करणार ? तुम्ही कोण ? तुमची योग्यता काय ? गंजीवरचे कुत्रे तुम्ही. तुमच्यासारख्या नादानांची माझे जोडे पुस्प्याची सुद्धां लायकी नाहीं. ते तुम्ही मला—या महामानी मदालसेला क्षमा करण्याचा डौल दाखवितां ! जा—मला मुळीं माझ्या प्राणाचीच पर्वा नाहीं. एक तर ही मदालसा साम्राज्यपदावर आरूढ होईल, नाहीं तर प्राण्याग करील. परंतु तुमच्यासारख्या दीडदमडीचीहि योग्यता नसणाऱ्या लोकांच्या गुलामगिरीत तुम्ही द्याल तो भाकरीचा तुकडा

चंघळीत मुर्दांपणानें आपले आयुष्य घालविष्यास कदापि कबूल होणार नाही.

विक्रां० : मदालसे असा अविचार कहू नकोस. सूर्यकुलांत उत्पन्न झालेल्या स्त्रीचा असा नीच शेवट व्हावा हें मला स्वत नाहीं.

मदा० : पुरे-पुरे. सूर्यकुलाच्या अभिमानाचें प्रदर्शन पुरे. मलाहि सूर्यकुलोत्पन्न मदालसेचा दुसऱ्याच्या दास्यांत अंत झालेला पहावत नाहीं. मी जन्मत: जशी स्वतंत्र होते, तशी भरतांनाहि स्वतंत्रतेंतच मरेन. मी कांहीं तुमच्याजवळ माझ्या प्राणांची भीक मागण्यास आले नाहीं. आणि न मागतां माझ्या इच्छेविश्वद जर ती तुम्ही मजवर लाढूं पहात असाल, तर तुम्हांला मी ती मजवर लाढूं देणार नाहीं. तुम्हांला माझी काय दुर्दशा करायची असेल ती खुशाल करा. मी ती भोगण्यास तयार आहे.

कोदं० : मदालसे, अशी वेकाम होऊ नकोस.

मदा० : चृप, एक शब्द बोलूं नकोस. तुझ्यासारख्यानें असल्या प्रसंगी आपली इज्जत संभाळून वागले पाहिजे.

कोदं० : आतां इज्जतीच्या गोष्टी वोलण्यांत जीव काय ?

मदा० : जीव काय ? नामर्द-कुश्याची अवलाद. या विक्रांताने माझ्या कैदेत असतां आपणासमोर आपले शिर नमविले होते ? मग आतां आपण-त्याच्या कटूचा दुस्मानांनी-त्याच्या दयेचा स्वीकार करून त्याचे गुलाम बनून रहावे म्हणजे केवढा नादानपणा ! नाहीं-नाहीं. मी हट्टांत आपल्या शत्रूपेक्षां रतिभरहि कमी ठरणार नाहीं. आणि कोदंड, माझे तुलाहि निक्षून सांगणे आहे की, तूंहि आपला दर्जा विसरून प्राणाच्या मोहांत गुंतून फसूं नकोस.

कोदं० : नको. मदालसे, अशी भलत्याच हट्टाला पेटून इहलोकच्या सुखांना लाथाडूं नकोस.

मदा० : शत्रूच्या गुलामगिरींत सुख ! कोदंड, तुझे डोके ताळचावर आहे का ?

कोदं० : होय, मी तुझ्यासारखा अजून वेहोप बनलों नाही.

मदा० : मग असे नामर्दपणाचे शब्द तुझ्या तोंडून कां निवत आहेत ?

कोदं० : मला अद्यापि शहाणपणानें सोडलेले नाहीं.

मदा० : वेशरम ! आपला भागुवाईपणा लपविष्यासाठी शहाणपणाचा डौल आणतांना तुला लाज वाटत नाही ?

कोदं० : तुला वाटेल तें म्हण. पण मी तुला आग्रहानें सांगतों की, या चरणांचा आश्रय करून या जगांत स्वतः सुखानें नांद, आणि मलाहि सुखानें नांदूं दे.

मदा० : नाहीं-नाहीं. मी रौरवांत आनंदानें पिचत पडेन. पण ही दुःस्थिति पत्करणार नाहीं.

कोदं० : अगे चांडाळणी, अशी जिवावर उदार कां होतेस ?

मदा० : चूप भेकडा. तुला तुझा जीव प्यारा असेल तर तूं टाक तो या कुच्छांच्या पायांवर. मला काही माझा जीव प्यारा नाहीं.

कोदं० : नाहीं-नाहीं अमें वोलूं नकोस. जिवापेक्षां दुसरी कोणती गोष्ट प्यारी आहे या दुनियेंत ?

मदा० : जिवापेक्षां इज्जत प्यारी आहे.

कोदं० : तर मग इज्जतीच्या वचावाकरितां तरी माझा सत्त्वा एक.

मदा० : गुलामगिरी ही इज्जतीला गिळून टाकणारी कृत्या आहे. तिच्या तोंडांत आपण होऊन आपली मान दिल्यावर वचावाची आशा कणाला पाहिजे ?

कोदं० : नाहीं ? तूं माझे ऐकत नाहींस ?

मदा० : नाहीं-नाहीं-साफ ऐकत नाहीं.

कोदं० : तर मग इज्जतीच्या रक्खणाकरितां तूं. नरकाचा आश्रय कर. आणि प्राणाकरितां मी या चरणांचा आश्रय करतों. (चंद्रशेखरापुढे गुडधे टेकून) महाराजाधिराज, मी चरणांपाशीं आपल्या प्राणांची याचना करीत आहे.-

मदा० : थांब-थांब. मला हें बववत नाहीं. मी तुला तुझे वेइज्जतीचें प्राण वांचवूं देणार नाहीं. (त्याच्या उरांत जंविया खुपसते. आणि विक्रांतावर घांवून जाऊन) आणि हा दुसरा घाव चांडाळा, तुला-

[विक्रांतास माऱूं पहाते. परंतु विक्रांत तिला अडवून धरतो.

शिपायी तिच्या हातांतील जंविया काढून घेतात.]

चंद्र० : वसू. इला दिलेले प्राणदान आतां रह झाले.

सर० : सुठावर चढवा.-हत्तीच्या पायाशीं द्या.-कडेलोक करवा.-जिवंत जाळून टाका. [गलबला].

विक्रां० : जा इला तीट बंदोवस्तानें घेऊन जा. न्यायाप्रमाणें इचें शासन होईपैर्यत इला राजवाड्यांत कैदेंत ठेवा.

चंद्र० : न्याय आम्हीं या क्षणींच करतों. सेवकांनो, इला आतांच्या आतां मांगांच्या स्वाधीन करा व किल्यावाहेरच्या उघड्या मैदानावर इचा शिरच्छेद करवा.

मदा० : अरे जा, भिकारड्यांनो. तुम्हीं दिलेल्या दयेला ज्याप्रमाणे मी लायेखालीं तुडविलें, त्याप्रमाणें तुम्हीं नेमलेल्या शासनालाहि मी अशी ठोकरीने उडवन देते.

[एका शिपायाचा जंविया काढून घेऊन उरांत माऱून घेते व मरते.]

विक्रां० : खून व रक्तपात यांच्या भेसूर स्वरूपानें प्रगट झालेत्या राक्षसी महत्त्वां-
कांक्षेचा शेवट हा असा आत्मनाशांतच होणार.

[पडदा पडतो.]

प्रवेश चौथा

स्थळ : सरोजिनीचा राजवाडा

[मृणालिनी व सरोजिनी]

मृणा० : धणभंगुर विषयाच्या अनिवार लालसेने ओतप्रोत भरलेला असल्यामुळे,
परमेश्वराच्या प्राप्तीच्या मार्गात विघ्न होऊन वसलेला हा अहंकारजन्य
प्रपंचपसारा टाकून देऊन परमवैराग्याच्या शुद्ध किरणांनी प्रकाशित
झालेले हें अंतःकरण आज केवढे समाधानपूर्ण झालेले आहे. सरोजिनी,
आजच्यासारखी शांति व सौख्य या जन्मांत मी अनुभविलेले नाहीं.

सरो० : माझाहिं हर्ष आज गगनांत मावेनासा झाला आहे, यथा राजर्षीच्या
कृपेने हा अलभ्य लाभ आपणांस झाला, त्यांच्या चरणांचे दर्जन आपणांस
आज अत्यंत सुखदायी होईल. [विक्रांत प्रवेश करतो].

विक्रां० : मुलींनो, परमेश्वर तुम्हां दोघीचे सर्व पारमार्थिक मनोरथ पूर्ण करो.
सरोजिनी, तू आपले राज्य चंद्रशेखरांच्या चरणी अर्पण करून धर्मकार्यार्थ
तापसदीक्षा घेण्याचा निश्चय केलास यावहूल मी तुझे मनःपूर्वक अभिनंदन करतों. सरोजिनी, मृणालिनी, तुम्हां उभयतांचे हें लोकोत्तर चरित्र
यावच्चंद्रदिवाकरौ या भूमंडलावर वंद्य व अनुकरणीय होऊन राहील. या
माझ्या लाडक्या मुलींनो, मला एकवार तुम्हांला आलिंगन देऊ आ. वस्तुतः तुमच्या चरणांचे मी तीर्थ घ्यावें इतकी तुमची योग्यता आहे. पण
तुमच्यासंबंधाने विषमभाव विसरलेत्या या मनाला भेटावेसे वाटत आहे.

मृणा० : तरी पण आम्हीं आमच्या ज्ञानदात्या पित्याच्या चरणांचेच चुंबन घेतले
पाहिजे. [दोघी नमस्कार करू पाहतात].

विक्रां० : (त्यांता धरून) नाहीं—मी तुम्हांसारख्या दिव्य विभूतींना माझ्या थुद्र
चरणांचे अभिवादन करू देणार नाहीं. नाहींतर मीच तुमच्या चरणांवर
हें आपले मस्तक ठेवतों. (तसें करू लागतों. पण त्या त्यास धरतात व
आलिंगन देतात.) परमेश्वरा, या माझ्या प्राणप्रिय कन्यांच्या मस्तकावर
तुझा वरदहस्त चिरकाल ठेवलेला असो ! मुलींनो, चला आज.

चंद्रशेखरमहाराज देवी देवांगनेच्या समाधीचे दर्शन घेण्यास जाणार आहेत, व तेथें प्रजानन त्यांना राजमुगुट अर्पण करणार आहेत. तेव्हां आपणाला तिकडे निघालें पाहिजे.

मृणा० : आम्ही आमच्या मातृदेवतेच्या पूज्य समाधीचे दर्शन घेण्याला मोठ्या आनंदानें येतों.

विक्रां० : ठीक आहे. मी पुढे होतों. [जातो].

सरो० : व्यक्तिविषक संकुचित आयुष्याचा त्याग करून भव्य अशा सामाजिक आयुष्याचा अंगीकार केल्यामुळे आतांचा क्षण जसा आनंदांत गेला तसाच सर्व भावी कालहि देवा, आम्हांला आनंदमय होवो !

मृणा० : ईश्वर आपली इच्छा पूर्ण करील. सरोजिनी,-

पद-सवसे रामभजन कर लेना०-

मजला प्रेम-सुरस-रस पीतां । सुखमय ज्ञालें संसारीं ॥ धू० ॥

प्रेमपूर्ण हृदयातुनि वाहे प्रेम-सुधारस-द्वारा० ॥

घडबोन तिचें पान जनां तरि दुःख काय जगतांत ॥

उरलें मजला संसारीं ? ॥१॥ सकल जीव प्रिय

बांधव माझे दुःख दीन अनाथ ॥ सुखदाया जरि

जिजिविन । चिदानंद-सुख-सार ॥ सन्मुख

ज्ञालें संसारीं ॥२॥

[जातात].

प्रवेश ५ वा

स्थळ-देवांगनेच्या समाधीचे स्थान.

[प्रजाजन चंद्रशेखराच्या स्वागतार्थ जमले आहेत].

प्रजा०-

पद-ये ये दयाळा०-

आले नृपाला ॥ जन दर्शनास हे ॥ ध्रू० ॥

निवटुनि खल घन-रिपु-बल । प्रकटे जंव रवि-मंडल ॥

हरित हें विश्व अखिल तेंवि जाह्लें ॥ १ ॥

स्वागतार्थ उत्सुक जन । करिती तव पद-पूजन ॥

सविनय हें हृदयासन ॥ चरणि वाहिले ॥ २ ॥

[पद्याच्या शेवटीं विक्रांत, चंद्रशेखर, सरोजिनी, सरदार वगैरे येतात.

प्रजानन जयजयकार करतात].

चंद्र० : (समाधींपुढे उभा राहून) मातोश्री, हा बालक तुझ्या चरणीं लीन होत आहे. [समाधीस वंदन करतो].

पुढा० : हा लोकांनी मुहाम तयार करविलेला राजमुगुट महाराज विक्रांतांनी राजाधिराज चंद्रशेखरमहाराज यांच्या मस्तकावर ठेवावा, अशी राजनिष्ठ प्रजाजनांची इच्छा आहे.

विक्रां० : (त्यांच्याजवळील मुगुट घेऊन) शास्त्रोक्त राज्याभिषेकसमारंभ लौकरच होईल. तथापि महाराजाधिराजांच्या प्रथम स्वागताचे वेळी अशा रीतीने आपण त्यांचा गौरव केलांत ही गोष्ट अधिक आनंदाची आहे. आपणा सर्वांच्या अलौकिक राजनिष्ठेवड्ल आपणास धन्यवाद देऊन आपणा सर्वांच्या इच्छेप्रमाणे हा मुगुट हें आपणा सर्वांच्या राजभक्तीचे उज्ज्वल चिन्ह मी महाराज चंद्रशेखरांच्या मस्तकावर ठेवतो.

[मुगुट चंद्रशेखरांच्या मस्तकावर ठेवून लागतो].

चंद्र० : थांवा, हा मुगुट माझ्या मस्तकावर ठेवून नका. प्रजाजन हो, तुमच्या या लोकोत्तर राजनिष्ठेवड्ल मी तुमचा अत्यंत ऋणी आहें. परंतु बांधवहो, हा साम्राज्यमुगुट धारण करण्याला मला माझें हें मस्तक सर्वेस्वीं अपात्र वाटत आहे.

विक्रां० : असे काय करतां महाराज ? लोकमताच्या गौरवार्थ आपण हा मुगुट मस्तकावर धारण केलाच पाहिजे.

चंद्र० : मी लोकमताचा अनादर करतो असें नाहीं. पण माझा अगदीं निहयाय आहे. सूर्याकुलोत्पन्न पुरुषाने—महाराज विक्रमादित्यांच्या पुत्राने—आपल्या तरवारीस क्षणामात्रहि न शिणवितां प्राप्त ज्ञालेल्या या राज्यपदाचा अंगीकार कसा करावा ? तेहां तो मुगुट महाराज विक्रांतांच्या मस्तकावर ठेवा—नाहीं तर त्याने राणी सरोजिनीचे शिर मंडित करा—अगर बालयोगिनी मृणालिनीस तिच्या उज्ज्वल चारित्र्यावड्ल तो नजर करा.

विक्रां० : महाराज, आम्हीं सर्व राज्यपदास अनधिकारी आहोत.

चंद्र० : तर मग तो मुगुट इकडे मजजवळ या. जिच्या अधिकारासंबंधाने कोणीहि अपवाद घेणार नाहीं अशाच एका पुण्यपावत विभूतीच्या चरणीं तो आपण अर्पण करू या. (मुगुट घेऊन) हे माते देवांगने, हा नम्र बालक ब्रह्मावर्ताचा हा साम्राज्यमुगुट सर्व प्रजाजनांच्या संमतीने तुझ्या थोर चरणावर अर्पण करीत आहें. देवि, या आमच्या प्रेमपूजनांचा बात्सल्यपूर्ण कृपादृष्टीने स्वीकार कर. [समाधीवर मुगुट ठेवतो]. बांधवहो, आजपासून हें ब्रह्मातर्चिं साम्राज्य देवी देवांगनेच्या नांवाने

चालविलें जाईल. आपल्या अभंग शीलाच्या प्रतापाने ब्रह्मावतरिं
साम्राज्यपद पावलेल्या महाभाग्यशाळी सम्राज्ञी देवी देवांगनेच्या चरणीं
हा या साम्राज्याचा दासानुदास चंद्रशेखर नम्रतापूर्वक अभिवादन
करीत आहे.

[तरवार काढून वंदन करतो. सर्वं तसे करतात.
पुष्पवृष्टि.—जयजयकार.—नृत्यगायनादिक].


सर्व : परमेश्वरा,-

पद—पिया पिया करत पपीयरा०—
नृपवर कुशलि वसो सदा ॥
महिवरि नादो अचल राज—पद ।
तरोनि अखिला दुरापदा ॥ ध्रु० ॥
सकल समाज सेवुनि शांती ।
लागो सुखदा प्रगति—पथा ॥
गुणगण—तेजे वैभवशैली ।
विलसुनियां ही सुखवो वसुधा ॥ १ ॥

[पडदा पडतो].

समाप्त





“संगीत रणदुंदुभि”

मंगलाचरण

पद : हमीर—चौताल. “मध बोलें”—

नमन हें काला मंगला ॥ माया—मूल जो;
महाविशाल सदा दावि नाटचलीला ॥ धु० ॥
भवाधार भाव थोर ॥ संहार हा घोर ॥
रंगबी जो । सारें हें इंद्रजाल ॥ १ ॥

अँक पहिला

प्रवेश पहिला

स्थळ : कंदंबाधिपति राजा कंदर्प याचे रतिविलासमंदिर.

(राजा कंदर्प, सौदामिनी, शिशुपाल, पशुपाल वर्गेरे मङ्डळी नाचरंग व मद्यापान यांत गर्क झालेली आहेत. नृत्यगायन चालू असतां पडदा उघडतो.)

नर्तकी : (गात व नाचत)-

२ पद : “कैसी शरमकी है बात०”-

ही सखि राधा खेळे शृंगार ॥ ध्रु० ॥

लचकोनि चाले । वेलीच हाले ॥ उडवी बहारीबहार ॥

मुरडोनि डोळे । हृदयीं स्मराची ॥ मारी विषारी कटचार ॥ १ ॥

(नृत्यगायन थांबतें).

सौदामिनी : (नृत्यगायन थांबल्यावर) अहाहा ! नृत्यगायनाला आज काय बहारीचा रंग चढला आहे ! रंगदेवतेने आज जणु काय आपल्या रंगेल धनदौलतीची वेगुमान उधळपट्टीच चालविली आहे !

कंदर्प : खरोखरच उधळपट्टी चालविली आहे ! अशी वहार आपण जन्मांत कधीं पाहिली नाहीं ! सारा मजाच मजा उडून गेला आहे ! शृंगारसरोवरांत बुचकळ्या देऊन देऊन या रंगेल छवेत्यांनी आज आमचा जीव कसा कामज्वराने वेदम हैराण करून टाकिला आहे !

पशुपाल : असंगांशी संग आणि प्राणांशीं गांठ म्हणतात ती हीच ! भोलेनाथ !

कंदर्प : अहाहा ! खरोखर या वेळीं तेजस्विनी येये असती तर काय बहार झाली असती !

सौदामिनी : झाली तेजस्विनीची आठवण ! मला वाटले हातें चार दिवस तरी आपण बोलत्याप्रमाणे बागाल ! पण चार दिवस तर राहोतच; पण चार प्रहरसुद्धां आपल्याला धीर निघाला नाहीं.

कंदर्प : प्रेमकलहांचे हैं असेंच चालावयाचे ! इष्काच्या प्याल्यांतील वादले अशी क्षणभंगुरच असावयाची ! -

३ पद : मांड-त्रिताल. “बालम सैय्या छेडोना०”—

कोमल वाते । हालत डोलत ॥ प्रीति-सुर-लता ॥ ध्रु० ॥

कलह-कुतुहले दावि रसाला ॥ नर्तनलीला ॥ काम-विलसिता ॥ १ ॥

पशुपाल : अगदीं वरोबर ! तेरडच्याचा रंग तीनच दिवस टिकावयाचा !
भोलेनाथ !

कंदंप : मला वाटतें तेजस्विनीला बोलावणे पाठवावें.

सौदामिनी : कांहीं नको. तिच्या येण्याने कायदा तर कांहीं व्हावयाचा नाहींच ;
पण उलट रंगाचा बदरंग मात्र होइल !

शिशुपाल : अगदीं वरोबर. तेजस्विनी ताईसाहेबांना विलासरंगाची लज्जत आहे
कोठे ?

कंदंप : विलसरंगाची लज्जत नाहीं ! मग वायकोच्या जन्माला फुकटच आली
वाटवें ?

शिशुपाल : नुसते वायकोच्या जन्माला येऊन उपयोग काय ? जन्माला आल्या-
सारखा वायकीपणांतच जन्म घालविला पाहिजे. त्यांच्या अंगांत
वायकांचा वायकीपणा तर नाहींच; पण तुम्हा आम्हा पुरुषांचा वायकी-
पणासुद्धा नाहीं ! त्यांचा म्हणजे सारा कोरडा ठणठणीत शुक्क कारभार !
या वेळी त्या जर येथे आल्या तर नृत्यगायनाएवजीं वादविवादाचीच
दंगल उडवून देतील !

पशुपाल : वरोबर-अगदीं वरोबर ! तेजस्विनीबाईना महाराजांचा तहाचा विचार
विलकुल पसंत पडावयाचा नाहीं आणि त्या येथें लढाईचे थैमान करून
सौडील. त्यांचा सारा मर्दनी खाक्या ! महाराजांचे व त्यांचे लग्न
त्यांच्या वडिलांनीच ठरवून ठेविले आहे म्हणून ठीक आहे. नाहींतर
माझी पक्की खात्री आहे कीं त्यांनी पुरुषाएवजीं एखाद्या वायकोशींच
लग्न लावले असते ! भोलेनाथ !

कंदंप : ठीक आहे. राहिले. तुम्ही सारेच विरुद्ध आहांत तर आम्ही नाहीं तिला
बोलावणे पाठवीत. चला-करा पुनः प्रारंभ, राज्यकारभाराची दगदग
उद्यांपासून कायमची पाठीची सुटणार या आनंदानें आज आमचा दिल
बडा खुपींत आहे. तेव्हां आज अगदीं वेळूटपणाने काम चालूं द्या. तुकान
वादल्याने खबळलेल्या दर्याप्रिमाणे आज येथे शृंगाराचा हल्ककल्कोळ माजून
गेला पाहिजें. आज येथे सर्वांना पूर्ण पानस्वातंत्र्य आणि विलासस्वातंत्र्य
आम्हीं बहाल केले आहे !

पशुपाल : वाहवा ! आतां मात्र खरी बहार येणार ! आधींच उल्हास-त्यांत
फालगुन मास ! भोलेनाथ ! चला. आणा दाऱू ! — (मद्यपानास सुरवात
होते. इतक्यांत सेवक लगवगीने प्रवेश करतो).

सेवक : (धावन्या स्वरानें) सरकार-सरकार-तेजस्विनी ताईसाहेवांचीं स्वारी आली.-

सौदाभिनी : (दच्कून) काय ? तेजस्विनी आली !

सेवक : होय सरकार-

कंदर्प : कोठे आहे ?

सेवक : विलासमंदिराच्या दारावर मी त्यांना अडवून ठेविले आहे.

कंदर्प : अडवून ठेविले आहे ? पागल-जा तिला एकदम इकडे घेऊन ये.-चल उचल पाय.-

सौदा० : थांव. तिला इकडे आणु नकोस.-परत धालवून दे.

कं० : कां ? परत कां धालवून दे ?

सौदा० : यावेळी तिची व्याद आम्हांला येणे नको आहे.-

तेज० : (एकदम प्रवेश करून) नको म्हणून काय उपयोग ? तुकी व्याद महाराजांच्या पाठीस लागली आहे तोंवर माझी व्याद तुझ्या पाठीची सुटणे शक्य नाही. महाराज, आपण हा काय प्रकार मांडला आहे ?

कं० : कांहीं नाही. मामुली गोष्टी चालत्या आहेत.

तेज० : मामुली गोष्टी ! महाराज, आजचा प्रसंग मामुली आहे काय ? “राज्य पदरांत टाका; नाहींतर युद्धाला उभे राहा” असा उद्घाषणाचा निर्वाणीचा खलिता मातंगेश्वरानें आपणांस पाठविला आहे. पण त्याला तसाच खडखडीत जबाब देण्याच्या उद्योगाला न लागतां आपण नाचरंगांत गर्क झाला आहांत. मामुली गोष्टी मामुली प्रसंगाला शोभतात; निर्वाणीच्या प्रसंगाला शोभत नाहीत. निर्वाणीच्या वेळी निर्वाणीच्याच गोष्टी केल्या पाहिजेत. कादंबांच्या तलवारीच्या धाकानें ज्यानें आजवर कदंबाधिपतीच्या पायांवर अनेकवार लोटांगणे घातली, त्या एका क्षुद्र संस्थानिकानें उन्मत्तपणानें आपल्याला युद्धाचे आव्हान द्यावें म्हणजे हा कांहीं मामुली प्रसंग नाहीं-हा निर्वाणीचा प्रसंग आहे.

कं० : कवुल-तुझे म्हणणे मला सर्वस्वी कवुल आहे. आणि खरें विचारशील तर या अपमानाचा बदला कसा ध्यावा याव विचारांत आम्ही गुंतलों आहोत.

तेज० : काय ? याच विचारांत आपण गुंतला आहांत ! महाराज, मला काय आपण दूधपिते पोर समजतां ? हें रतिविलासमंदिर म्हणजे हा काय खलवतखाना आहे ? या हल्कट नाटकशाळा-हे पाजी खुपमस्करे-या रंगेल बाईसाहेव हें काय दरवारचे मंत्रिमंडळ आहे ? वेसुमार मद्यपान आणि वेफास नाचरंग हें काय गुप्त खलवत आहे ? खरोखर, शत्रूच्या युद्धाच्या आव्हानाचा विचार करण्याची ही मुलुखावेगळीच तंद्हा दिसते.

सौदा० : शबूच्या आव्हानाला युद्धाची तयारी हाच का एक विनतोड जवाब आहे ?

तेज० : होय. युद्धाच्या आव्हानाला युद्धाचा डंका हाच एक विनतोड जवाब आहे.

शिशु : तर मग सामदामादि उपाय शास्त्रांत सांगितले आहेत ते काय सारे फुकटच आहेत ?

तेज० : अलवत्. मातंगेश्वरासारख्या उन्मत्ताच्या आव्हानाला सामदामाचे उपाय निःसंशय फुकटच आहेत.

४ पद--“वैभवें नटल्या जयाच्या० ”-

दुर्मदें भरल्या अरीच्या गर्वभारा हराया ॥

प्रबल हा डंका रणाचा एक लोकी खरा या ॥ ध्र० ॥

मृदुल-मधुरा विनयवाणी । भव्य खाणी धनाच्या ॥

फोल सारा हा पसारा । अधम-हृदया धराया ॥ १ ॥

हृदय बनलें कठिनतेचे । प्रस्तराचें खलाचे ॥

खड्ग-धारा वज्र साचे । चूर्ण त्याचे कराया ॥ २ ॥

क० : कवुल-तुळें सारें म्हणणे मला कवुल आहे. पण ही चर्चा करण्याचे हें स्थळ आणि हा काळ आहे का ?

तेज० : स्थळ हें नसलें तरी काळ हाच आहे. शत्रु सरहदीवर येऊन दाखल झाला आहे आणि आपल्या जबाबाची उत्सुकतेने वाट पहात आहे. तेव्हां त्याच्या प्रतिकाराच्या तयारीला आपण आतांपासूनच लागले पाहिजे.

पण० : ताईसाहेव, वोलतों याची माफी असावी. तलवारींचा जवाब तलवारीनेंच द्यावा लागेल अशा गैरसमजुटीने आपले हें सारें जोरदार व्याख्यान चालले आहे. पण महाराजांचा विचार कांहीं तलवारीला तलवारींचा जवाब देण्याचा नाही. त्यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळानें मातंगेश्वरांची तलवार मोडून पाडण्याचा निराळाच डाव योजिला आहे. डाव पण डाव आहे. रामाचा बाण चुकार ठरेल; पण हा डाव भिकार ठरणार नाही. एक टोला कीं राम बोला भोलेनाथ !

क० : वरोवर-वरोवर-पणुपालाचे म्हणणे अगदीं वरोवर आहे. आम्हीं जर अशी रामबाण योजना करून ठेविली नसती तर अशा आणीबाणीच्या वेळी आम्ही असे गाफलासारखे नाचरंगांत दंग कसे होऊन गेलों असतो ?

तेव्हां ये-अशी शांतचित्तानें आमच्याजवळ वैस; आणि या आनंद-विलासाचे दोन घुटके घेऊन आपल्या थकल्या भागल्या जिवाला थोडी विश्रांति दे.

(तिचा हात धरावयास जातो.)

तेज० : थांवा.—तलवारीवांचून मांतगेश्वराला चिरहून टाकण्याची आपली अजब शक्कल काय आहे ती आधी मला सांगा आणि मग विलासाच्या विश्रांतीच्या गोष्टी वोला.

सौदा० : राजकारणाच्या मसलती कांहीं चव्हाट्यावर सांगावयाच्या नसतात.

तेज० : चव्हाट्यावर सांगावयाच्या नसतील तर राजमहालांत एकांतांत चला. तेथे आपण वोलत वसू.

कंदप॑ : पण इतकी घाई का? दोन प्रहर रात्र म्हणजे कांहीं युगांची चौकडी नाहीं, उद्यां दिवस निधाल्यावर सर्व, प्रधान मंडळी खलवतखाल्यांत जमणार आहेत. तेथे तुला सर्व खुलासा अनायासेच होईल.

तेज० : छे, मला उद्यां सकाळपर्यंत बिलकुल धीर निघत नाहीं. या वेळीच मला खुलासा पाहिजे. चला—आपण मजवरोवर एकीकडे चला, आणि आपल्या योजनेची निदान रूपरेपा तरी मला समजावून द्या. त्यावांचून माझे चित्र कांहीं शांत व्हावयाचे नाहीं.

कं० : काय वोवा हटूखोर वायको आहेस तू! यावेळीं दारूच्या गुंगीने माझे डोके जड पडत चालले आहे आणि तू माझ्यामार्गे हा नसता ससेमिरा लाविला आहेस. आतां करावें तरी काय?

सौदा० : करावयाचे काय? आपल्या जिवाला जर वरें वाटत नसेल तर तसें साफ सांगून टाका. उगीच भीड हवी कशाला? तेजस्तिवनी, तुझ्याशी मातगेश्वरांच्या स्वारीसंबंधानें चर्चा करण्याची या वेळीं महाराजांची विलकुल लहर लागत नाही. तेव्हां तुला जर सकाळपर्यंत धीर निघत नसेल तर तू मुकाट्यानें आल्या वाटेने परत जा. उगाच येथे असा धिगणा घालून मजलशीचा वदरंग करू नकोस.—

५ पद : यमन—एकताल. “तानोम् दिरदिर०”—

हाला—मधु—मदविलसिस रतिविलात—भर भरला ॥ ध्रु० ॥

समर—विषय विषसम हा; ॥ भरवि पिसे । अति

सुरसें । सुरतरसें । शृंगार ॥ १ ॥

तेज० : महाराजांनी मला तशी आज्ञा करावी. मी या क्षणीं येथून निघून जाण्यास तयार आहे. (कंदपर्सि) महाराज, काय? चलता ना माझ्या-

वरोवर ? का सौदामिनीचे शब्द ही आपलीच आज्ञा समजून मी हें रतिविलासमंदिर सोडून परत जाऊं ?

कं० : छे-छे. अशी अगदीं डोक्यांत राख घोलून घेऊ नकोस. मी तुला थोडक्यांत सर्व कांहीं सांगतों. पण थोडी शांत हो. क्षणभर येथें वैस. दाढऱे दोन घोट घे. म्हणजे तुझे डोके जरासें ठिकाणावर येईल. आणि मग आपण या सर्व लोकांना येथून घालवून देऊन येथेच एकांतांत या विषयाची सविस्तर चर्चा करू. या वेळीं या शँगारविलासाला कसा बहारीचा रंग चढला आहे. तेव्हां याचा मध्येच भैंग करणे मला आणि तुलाहि उचित नाहीं.

पशु० : वरोवर—सरकारांचे म्हणणे अगदी वरोवर—अगदी रास्त—अगदी उचित आहे. घटका अर्धे घटकेचा विलंब म्हणजे काहीं मोठीशी बाब नाहीं. पेल्यांतील येवे दोन येवे जिमेवर शिपडतां शिपडतांच एवढा वेळ सहज निघून जाईल. भोलेनाथ !

कं० : तेव्हां समंजस बायकोप्रमाणे ये.—अशी या सुखासनावर येऊन वैस,—हा दाढऱा प्याला ओंठाला लाव.— [तिचा हात धरावयास सरतो].

तेज० : (दूर सरून) नाहीं. तुमच्या रामवाण योजनेचा खुलाला झाल्यावांचून मला तुमच्या या रंगविलासांत सामील व्हावयाचे नाहीं.

सौदा० : असाच तुझा हटू असेल तर तू आमच्या मजलशीत सामील झाल्यावांचून तुला आमच्या योजनेतील एक अधरहि कळावयाचे नाहीं. (नृत्यांगनांस) चला गे, करा नृत्यगायनाला पुनः सुखात.

तेज० : (कंदपर्सि) महाराज, हा आपलाच निकाल मी समजावयाचा का ?

कं० : (गोंधळून) काय सांगावे योवा आतां ? मोठी पंचाईत आली. तुला पळाचा दम निघत नाही आणि मला दमाला पळ मिळत नाहीं. घरलें तर चावतें आणि सोडलें तर पळतें अशी माझी अवस्था झाली आहे. निकाल आहे म्हणावा तर नाहीं; आणि नाहीं म्हणावा तर आहे. तेव्हां आतां तुलाच काय वाटेल तें तूं समज. वाटल्यास जा. मला कांही विचारूं नकोस. मी या वेळीं विलकुल देहभानावर नाहीं.

तेज० : ठीक आहे. चालूं द्या तुमचा नाचरंग. महाराज माझें वोलणे या वेळी आपणांस रुचावयाचे नाहीं. पण जातां जातां मी आपणांस बजावून ठेवत्यें कीं शत्रु दाराशी उभा असतां आपण अशा घाणेरडचा विलास-रंगांत दंग झाला आहांत हें कांहीं ठीक नाहीं—

६ पद : “देवता कोमुकतारहिता०”—

आपदा राज-पदा भयदा ॥ नृपति-काम-भोग-निरति ॥ ध्रु० ॥
लोपुनिया चिरसुखदा ॥ दिव्य शील-संपदा ॥
पापरता । पासरता ॥ माते; नरपति-
शिरि अरि सदा महाभया धरित ॥ १ ॥

(निघून जाते).

क० : गेली-गेलीच ती अखेरीला निघून. मोठी हट्टुखोर वायको आहे !

सोदा० : अजून काय झाले आहे ? ही आतां कोठें नुकती सुरवात आहे. खरा मस्त-
बालपण अजून पुढेच आहे. उद्यां लग्न झाल्यावर ती आपल्याला
देवडीवरच्या कुऱ्याप्रमाणे वागविणार नाहीं तर काय सांगाल तें एकेन.

पशु० : वरोवर-वरोवर-अगदीं वरोवर. महाराजांनी फक्त धी देखा, लेकिन
वडगा नहीं देखा. भोलेनाथ !

क० : जाऊं दे. आतां त्याची जास्त चर्चा नको. दाळ आणा आणि नाचगाण्याला
सुरुवात करा. (मद्यपान व नृत्यगायन सुरुं होते).
(पडदा पडतो).

प्रवेश दुसरा

(स्थळ : राजवाड्याचे महाद्वार, सेनापति हालाहल. शिशुपाल,
पशुपाल व नागरिकांचे पुढारी. राजदर्शनार्थ राजवाड्यांत प्रवेश
करण्यावद्दल झगडा चालूं आहे).

१ ला पुढारी : आम्हांला महाराजांची भेट घेऊच द्यावयाची नाही असा आपला
हट्टुच असेल तर आमचा इलाजच खुंटला.

हालाहल : भल्या गृहस्थांनो, हा माझा हट्ट नाहीं. महाराजांचा मला तसा सकत
हुकुम आहे. तेव्हा मी काय करणार ? मी लष्करी शिस्तीचा माणूस
आहे. सकत हुकुमाची सक्तीनें वजावणी करणे हें माझें सकत काम आहे.

२ रा पु० : महाराजांचा तसा सकत हुकुम असेल तर आम्ही तुमच्या कर्तव्याच्या
आड येऊ इच्छित नाहीं. पण मेरेवानी करून एवढा आमचा अजं तरी
आपण महाराजांच्या जवळ नेऊन गुदरा.

हाला० : छे-दिलगीर आहे-तेंहि व्हावयाचे नाहीं. मी लष्करी शिस्तीचा माणूस
आहे. नेम्या कामापलिकडे डोळा वर उचलून पहाणेसुद्धां मला लष्करी
शिस्तीनें मना आहे.

३ रा पु० : म्हणजे हा तर निवळ जुलुम झाला म्हणावयाचा ! महाराजांची भेटहि तुम्ही आम्हांला घेऊ देत नाहीं आणि आमचा अर्जहि त्यांच्या पायाशी सादर करीत नाहीं. मग मातंगेश्वरांच्या स्वारीसंवंधाने लोकमत काय आहे हे महाराजांना कळावे कसें ?

शिशु० : जरुर काय महाराजांना लोकमत कळण्याची ? महाराज राजे आहेत आणि असल्या प्रश्नांचा स्वतंत्रपणे निर्णय करण्यास लागणारी अक्कल देवाने त्यांना मुबलक दिली आहे.

पशु० : मग तुमच्या अक्कलेच्या उसन्या शिदोरीची त्यांना जरुर काय ? अस्मानचा रस्ता हुडकण्यासाठी सूर्याला कांहीं मशालजींच्या मशालींची जरुर लागत नाही. भोलेनाथ !

१ ला पु० : अहो देवडीवरचे ठेकेदार, आम्हीं आपल्याशीं वोलत नाहीं. सेनापतींशीं वोलत आहोंत. तेव्हां मेहेरवानी करा आणि मध्ये लुडवुडू नका.

शिशु० : लुडवुडू नका ! कां लुडवुडू नका ? आम्ही महाराजांनें खास खासगी दरवारी आहोंत.

पशु० : आणि आज येथे वाटेल त्या कामांत लुडवुडण्याचा आम्हांला महाराजांकडून खास जादा अधिकार देण्यांत आलेला आहे. काय समजला आहांत ! भोलेनाथ !

हाला० : वरोबर आहे त्यांचे म्हणणे. आजच्या अवघड प्रसंगी माझ्याकडून लष्करी कायद्याचा अद्वातद्वा उपयोग होऊं नये म्हणून या दोन राजमान्य खास खासगी दरवारिण्यांची माझ्यावर मुहाम खास देखेरेख ठेवण्यांत आलेली आहे. तेव्हां वाटेल त्या डवक्यांत तोंड खुपसण्याचा त्यांना आज कुल अखत्यार आहे. मी लष्करी शिस्तीचा माणूस आहे. मी त्यांना विलकुल रोखूं शकत नाहीं. शिवाय मला स्वतःलाहि तुमचा हा अव्यापारेपु व्यापार विलकुल पसंत नाहीं.

२ रा पु० : आपल्या पसंती नापसंतीचा हा सवालच नाहीं. आपण फक्त हुक्माचे तावेदार आहांत, आणि आपणाला तावेदार या नात्याने आमचा हा अर्ज महाराजांना नेऊन पोहोंचविलाच पाहिजे.

शिशु० : पोहोंचविलाच पाहिजे ? म्हणजे हे तुमचे तावेदार आहेत असे समजता वाटते तुम्ही ?

२ रा पु० : अलवत्. राजाचे नोकर रयतेचे तावेदारच आहेत.

हाला० : (मध्येंच) खासोप. असले राजद्रोही शब्द माझ्यासमोर उच्चाराल तर मी एकदम लष्करी कायदा पुकारीन, याद राखून ठेवा. मी लष्करी

शिस्तीचा माणूस आहे. मला राजद्रोह हा शब्दसुद्धा॒ वरदास्त होत नाहीं.

१ ला पु० : सेनापति, लष्करी कायद्याची धमकी तुम्ही कोणाला देत आहांत याची कांहीं शुद्ध आहे का तुम्हांला ?

हाला० : भलत्या गोटीची शुद्ध ठेवण्याचें मला कारण काय ? मी लष्करी शिस्तीचा माणूस आहे. आणि मिळालेल्या हुकुमाची चोब तामिली बजावण्याची मला शुद्ध राहिली म्हणजे वस् आहे.

पशु० : वरोवर-वरोवर-अगदीं वरोवर. विघ्वेला कुंकवाची उठाठेव हवीं कशाला ? भोलेनाथ !

२ रा पु० : आम्ही लोकांचे पुढारी आहोंत-प्रतिनिधि आहोंत.

शिशु० : असाल.-

पशु० : अगर नसाल.-

हाला० : अगर असाल आणि नसाल, मला काय गरज आहे तुमच्याशीं ? मी लष्करी शिस्तीचा माणूस आहे. मी एक फक्त आपल्या राजाला जागतो. लोकविक कांहीं जाणत नाहीं; आणि लोकांच्या पुढान्यांना तर मी कस्टप्रमाणेच लेखतों.

शिशु० : अगदीं रास्त-अगदीं योग्य -

पशु० : विलकुल शिस्त. घाण्याचा बैल फक्त तेल्याचा लागणदार; नांदोळ्याचा आणि त्याचा कांहीं एक संबंध नाहीं, भोलेनाथ !

३ रा पु० : तुमचीं हीं उर्मटपणाचीं भाषणे आहांला लोकांच्या कानांवर घालावीं लागतील.

हाला० : खुशाल घाला. मी लष्करी शिस्तीचा माणूस आहे. लोकांच्या कानांचा मला विलकुल डर नाहीं.

१ ला पु० : लोकांचे कान म्हणजे काय समजतां तुम्ही ?

हाला० : लोकांचे कान म्हणजे लोकांचे कानच समजतों मी. मी लष्करी शिस्तीचा माणूस आहे. कान म्हणजे हात नव्हेत अगर कान म्हणजे पाय नव्हेत एवढे समजण्याइतकी अवकल माझ्या ढोक्यांत खास आहे.

पशु० : अलवत्, असलीच पाहिजे. सेनापतीचे डोके म्हणजे कांही एकाच्या देवळाचा पोकळ घुमट नाही. हें दगडांचे भरगच्च भरलेले पेव आहे. काय समजलांत ? भोलेनाथ !

शिशु० : वरोवर-वरोवर. कानाला नाक अगर नाकाला तोंड जर हे समजत असते तर यांना सैन्याचे अधिपति कोणी केले असते ?

पण० : अलवत्. कोणी केले असते ? सैन्याचा अधिपति म्हणजे कांही विगारीचा वैल नाही. तो एक भला जंगी मानव अधिकारी आहे. आणि त्याला कान म्हणजे कान-नाक म्हणजे नाक-तोंड म्हणजे तोंड हें अगाध ज्ञान असलेंच पाहिजे. भोलेनाथ !

२ रा पु० : तर मग आम्हीं आतां येथून परत जावें ?

शिशु० : वेशक जावें.-

पण० : वेलाशक जावें.-

हाला० : वेधडक जावें. मी लष्करी शिस्तीचा माणूस आहे. तुम्ही आपण होऊन जाऊ लागलांत तर मी तुमचा स्त्रा रोंखणार नाही. अगर तुमचा पाठ्लागहि करणार नाही.

३ रा पु० : आणि परत न गेलो तर ?

शिशु० : खुशाल येथे हवा खात हिंडावें.-

पण० : अगर माशा मारीत उभे रहावें.-

हाला० : अगर माझ्या शिपायांच्या पहायांत आराम घेत बसावें. मी लष्करी शिस्तीचा माणूस आहे. निष्कारण तुम्ही येथे माझ्याशी हुज्जत घालीत वसलांत तर मी तुम्हांला आपल्या लोकांकडून विनदिकत कैद करवीन. विलकुल मुलाजा करणार नाही.

१ ला पु० : आम्हांला कैद केलें तर लोक खवळून जातील.-

हाला० : जाऊ या. त्याची फिकीर नको आपल्याला. मी लष्करी शिस्तीचा माणूस आहे. दंगेखोरांचा वंदोवस्त करण्याची कला मला पूर्ण अवगत आहे.

शिशु० : आणि तिचा उपयोग करण्यासाठी यांच्यापाशी शिकारी कुञ्चांचा जंगी तांडाहि आहे.-

पण० : आणि त्या शिकारी कुञ्चांच्या कमरांना अस्मानच्या विजलीप्रमाणे चमकणाऱ्या तल्लख तलवारीहि भरभक्कम लटकल्या आहेत. तेव्हा या सैतानांच्या सरदाराला, शहाणे असाल तर, नाहक चिडवूं नका-आणि घरच्या वायकापोरांना हकनाक रडवू नका. भोलेनाथ !

२ रा पु० : असेच असेल तर आम्ही येथून हालतच नाहीं. तुमच्याशी हुज्जतच घालीत वसतो. हिंमत असेल तर करा आम्हांला कैद.

हाला० : हिंमत ? तुम्हाला कैद करावयास हिंमत कशाला पाहिजे ? मी लष्करी शिस्तीचा माणूस आहे. नुसत्या शब्दावरोवर मी तुम्हांला कैदच काय पण सपणेल लंबेसुद्धा करूं शकतो.

शिशु० : वेशक करूं शकतो.-

पशु० : बैलाशक करूं शकतो. गाई कांपतां आल्या नाहींत तर तो कसाव कसला
आणि माणसे मारतां आलीं नाहींत तर तो सेनापति कसला !
भोलेनाथ !

हाला० : तेव्हां बोला. मुकाटचाने आल्या वाटेने परत जातां का माझ्या लष्करी
हिस्तीची परीक्षा पहाता ? मी लष्करी शिस्तीचा माणूस आहे. परीक्षेला
मी नटणार नाही आणि परीक्षेत मी हटणार नाही.

शिशु० : तेव्हां बोला—नीट विचार करून सांगा.

पशु० : नाहींतर पुढे पस्तावाल. पहा-इंगा फिरला कीं विगा सरला. भोलेनाथ !

३ रा पु० : ठीक आहे. आम्हीं तुमचा इंगाच पहाणार. चला, होऊन जाऊ द्या
दोन दोन हात.

हाला० : असें काय ? वहोत वेश. मी लष्करी शिस्तीचा माणूस आहे. मला
तुमचे युद्धाचे आव्हान स्वीकारलेच पाहिजे.

शिशु० : अलवत्. स्वीकारलेच पाहिजे.

पशु० : तोंडाला तोंड आणि हाताला हात दिला नाहीं तर लष्करी शिस्त ती
काय ? भोलेनाथ !

हाला० : शिशुपाल-पशुपाल-तुम्ही महाराजांचे खास खासगी दरवारी आहांत,
आणि या वेळीं माझे वरिष्ठ अधिकारी आहांत.

शिशु० : कवुल.—

पशु० : विनतकार कवुल-भोलेनाथ !

हाला० : तुम्ही सारा प्रकार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आहे आणि अखेरपर्यंत
मी किती शांत राहिलो हे तुम्हांला पूर्ण माहित आहे.

शिशु० : कवुल—कवुल—

पशु० : विनवोभाट कवुल—भोलेनाथ !

हाला० : तेव्हां आतां यांच्यावर हात उचलण्याला मला तुमचीं परवानगी पाहिजे—
तुमचा हुकुम पाहिजे.

शिशु० : माझी सदर परवानगी आहे.

पशु० : आणि माझाहि सर्रास हुकुम आहे, भोलेनाथ !

हाला० : मी आपला आभारी आहे. [शिपायांस] शिपायांनो, या दंगेखोरांना
फौरन गिरफदार करा. [शिपायी तसें करूं लागणार तोंच तेजस्विनी
एकदम प्रवेश करत्ये].

तेज० : गिरफदार करा ! कोणाला गिरफदार करा ?

पशु० : [घावरून शिशुपालास एकीकडे] अरे बापरे ! ही आकाळबीज एकदम
येथें कशी उमटली ? भोलेनाथ !

- हाला० : [तेजस्त्रिवनीस] या लोकांना गिरफदार करण्याचा मी हुकुम केला आहे.
- तेज० : चला-फिरा मागे. या लोकांच्या केसाला धक्का लागला तर येथे रक्ताचा सडा पडेल.
- हाला० : सडा पडो नाहीं तर पाऊस पडो. मी लष्करी शिस्तीचा माणूस आहे. मी केला हुकुम परत घेणार नाहीं. ताईसाहेवांनी उगाच मध्ये पढून नये.
- तेज० : कां पढून नये ? वाटेल त्यावर वाटेल त्या वेळी तुम्हीं जर निष्कारण हमला करू लागलांत तर तुमचा प्रतिकार केलाच पाहिजे.
- शिश० : [पशुपालास हळूंच] पशुपाल, आता प्रकरण हातघाईवर घेणार.
- पश० : [शिशुपालास हळूंच] प्रकरण हातघाईवर आले तर आपला गनिमी कावा आहेच वहाल. य: पलायते स जीवति. भोलेनाथ !
- हाला० : ताईसाहेव मी यांच्यावर निष्कारण हमला करीत नाहीं. मी लष्करी शिस्तीचा माणूस आहे. कारणावांचून तलवार उपस्थ्याचा माझा बिल-कुल शिरस्ता नाहीं.
- शिश० : वरोवर आहे. सेनापतीचे म्हणणे अक्षरशः खरें आहे. कारणावांचून क्रिया करणे हें त्यांना जन्मांत ठाऊक नाही.
- पश० : आणि क्रियेवांचून कारण करणे हेंहि त्यांना जन्मांत ठाऊक नाहीं. मागे नाही तर पुढे, पण कोठे तरी त्यांच्या क्रियेला कारणाचे जेंपूट नेहमी चिकटलेले हें असतोंच असतें, भोलेनाथ !
- तेज० : गिरफदारीचा हुकुम सोडण्याला यांनी तुमचा कोणता गुन्हा केला ?
- शिश० : महाराजांची भेट घेण्याचा यांनी हटू धरला.
- पश० : आणि आपला हटू न सोडण्याचाहि यांनी हटू धरला ! चोर ते चोर आणि वर शिरजोर, भोलेनाथ !
- १ ला पु० : तुम्ही जर आम्हांला मुकाटच्याने राजवाड्यांत जाऊ दिले असतें तर हटू धरण्याचे आम्हांला काय कारण होतें ?
- हाला० : राजवाड्यांत कोणालाहि सोडू नये असा मला सकत हुकुम असतां मी तुम्हांला मुकाटच्याने कसा आत जाऊ देणार ? मी लष्करी शिस्तीचा माणूस आहे. सरकारी हुकुम पायांबालीं तुडविष्याचा फाजिल उद्घटणा तुमच्याप्रमाणे माझ्या अंगीं अद्यापि आलेला नाही.
- पश० : वरोवर आहे. मोकाट जनावरापेक्षां दावणींतील जनावरे नेहमींच अधिक संभावित असतात, समजलांत. भोलेनाथ !
- तेज० : लोकांच्या सन्मान्य पुढाऱ्यांनाहि मज्जाव करण्याचा तुम्हांला सकत हुकुम आहे काय ?

शिशु० : पुढांयांनाच काय, पण खुद आपल्याला सुद्धां मज्जाव करण्याचा
सेनापतींना सक्त हुकुम आहे !

तेज० : काय ! मला सुद्धां राजवाड्यांत जाण्याची बंदी करण्यांत आलेली
आहे ?

पशु० : आपल्याला सुद्धां काय ? आपल्यालाच बंदी करण्यासाठी हा सारा
खटाटोप आहे. हे विचारे नुस्ते चोरापायी संन्याशी सुली जात
आहेत. खरा रोंब कांहीं यांच्यावर नाहीं. खरा रोंब आपल्यावर आहे.
भोलेनाथ !

तेज० : (विचार करून) असेंच असेल तर मला आंत गेलेंच पाहिजे.

हाला० : मी आपणाला आंत जाऊ देणार नाहीं. मी लष्करी शिस्तीचा माणूस
आहे. हुकुमापुढे मला माणसाची पर्वा नाहीं.

शिशु० : (पशुपालास हळूच) पशुपाल, आली घसरंपटीची वेळ.

पशु० : (शिशुपालास हळूच) मग उचल पाय. कुत्ता जाने-चमडा जाने.
भोलेनाथ !

तेज० : हालाहल, मुकाटधानें मला आंत जाऊ द्या. नाहीं तर जबरदस्तीनें मला
आपला रस्ता साफ करून घ्यावा लागेल.

हाला० : आपण जबरदस्तीनें आंत शिरण्याचा यत्न कराल तर मलाहि
आपल्याला जबरदस्तीनें बाहेर काढावें लागेल. मी लष्करी शिस्तीचा
माणूस आहे. घरक्यास बुक्का आणि ब्रोटास सोटा असें माझे
शास्त्रच आहे.

तेज० : तर मग हालाहल, तुमचा हुकुम मोडून मी आंत शिरणार; आणि
मी एकटीच शिरणार असें नाहीं तर या लोकांच्या पुढांयांनाहि आपल्या-
बरोबर आंत घेऊन जाणार.

हाला० : (शिशु० व पशु० यांस) शिशुपाल, पशुपाल, कांहीं कारण नसतां ताई-
साहेबांनी प्रकरण हातघाईवर आणले आहे. मी लष्करी शिस्तीचा
माणूस आहे. मला आतां ही दांडगाई वरदास्त करता येत नाहीं. तेव्हां
लष्करी शिस्तीप्रमाणे मी तुमच्या परवानगीने आणि हुकुमानें ताईसाहे-
बांना अडवितो.

शिशुपाल : अडवा-अडवा-वेशक अडवा. माझी सदर परवानगी आहे.

पशुपाल : अडवा-अडवा-वेलाशक अडवा. माझा सर्वास हुकुम आहे. (शिशुपालास
एकीकडे) साप मरो नाहीं तर संन्यासी मरो; घरमालकाचा जीव
सलामत राहिला म्हणजे बस. भोलेनाथ !

हालाहल : (तेजस्विनींस आडवा होऊन) ताईसाहेब, थांबा, पुढे पाऊल टाकू नका. मी लष्करी शिस्तीचा माणूस आहे. मला दूर सारून आंत शिरण्याचा यत्न कराल तर नाहक प्राणास मुकाल.

शिशुपाल : शावास

पशुपाल : भले बहादूर-

शिशुपाल : चालूं द्या. आम्ही महाराजांना वर्दी देतों-

पशुपाल : आणि तुम्हांला कुमक पाठवितों. भोलेनाथ ! (दोघे जाऊ लागतात).

हालाहल : थांबा-तुम्ही येथून जाऊ नका-

शिशुपाल : (पशुपालास एकीकडे) आलीं कंबक्ति !

पशुपाल : मग घे देवाचें नांव. थीराम जयराम जय जय राम ! भोलेनाथ !

तेजस्विनी : गृहस्थहो, आपल्या तलवारी काढा आणि माझ्या मागून या.

हालाहल : शिपायांनो, तुम्हीहि तलवारी काढा आणि यांना आडवे व्हा. (दोन्ही पक्षांत दंगल सुरुं होत्ये. तेजस्विनी व पुढारी दांडगाईने आंत शिरतात).

अरे-अरे अरे-शिरले आंत ! दौडा-पळा-पकडा त्यांना. (शिपायी त्यांचा पाठलाग करतात). शिशुपाल, पशुपाल, चला-तुम्हीहि उचला पाय आणि लागा त्यांच्या पाठीस.

शिशुपाल : सेनापतिसाहेब, आम्ही दरवारी शिस्तीचे संभावित लोक आहोत.

पशुपाल : लष्करी शिस्तीचे हडेलहृषी लोक नाही. भोलेनाथ !

शिशुपाल : आम्हांला पोरांसोरांसारखी धावपळ शोभत नाही.

पशुपाल : आणि त्यांतहि दुसऱ्यांच्या मागें पळणे तर विलकुल शोभत नाही. दरवारी म्हणजे पुढारी. त्यांचे पळण्यांतसुद्धां पाऊल पुढे पाहिजे. भोलेनाथ !

शिशुपाल : तेव्हां तुम्ही इकडून त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडा.

पशुपाल : आणि आम्ही इकडून पुढे जाऊन महाराजांना या दंग्याची वर्दी देतों. म्हणजे बरोबर कामाची वांटणी ज्ञाली. दलावयाला तुम्ही आणि पळावयाला आम्ही. भोलेनाथ ! (पळून जातात).

हालाहल : अरे-अरे गेले-गेले लेकाचे पळून ! खरोखर, दरवारी तटूं म्हणजे अशींच अवसानथातकीं असावयाचीं. फक्त मुजोरींत पटाईत. हाताशीं प्रसंग आला कीं यांनी पायांचा पराक्रम दाखविलाच. पण जाऊ द्या. यांच्या नादीं लागण्यांत कांहीं आपला निभाव नाहीं. आपण लष्करी शिस्तीचे लोक. आपल्याला दुसमानांचा पिच्छा पुरविलाच पाहिजे. (जातो).

[पडदा पडतो.]

प्रवेश तिसरा

(स्थळ : राजवाडा, कंदर्प व सौदामिनी)

सौदामिनी : आज सकाळीं उठल्यापासून आपण हें आरंभिले आहे काय ? काल संध्याकाळी आपण तहाचा निश्चय केलात आणि चार प्रहरांची रात्र उलटून गेली नाही तोंच सकाळीं लढाईच्या गोळी बोलूळ लागलात म्हणजे आहे तरी काय हें ? राजकारण म्हणजे पोरखेळ आहे असें का आपल्याला वाटते ?

कंदर्प : पोरखेळ आहे असें वाटत नाहीं. पण काल रात्रीं तेजस्विनीचे विलास-मंदिरांतील शब्द कानीं पडल्यापासून माझी बुद्धि अगदीं बावचळल्या-सारखी ज्ञाली आहे. आणि मातंगेश्वराशीं तह करण्यांत आपण मोठी चूक करीत आहोत अशी मनाला सारखी टोंचणी लागून राहिली आहे.

सौदामिनी : पण तेजस्विनीच्या शब्दांची इतकी टोंचणी लागावयाला तेजस्विनी अशी आहे कोण ? तिला राजकारण कळते का युद्धशास्त्र कळते का कळते तरी काय ? ती म्हणजे एक तापट स्वभावाची अडमुठ्ठी अडदांड पोर ! कोणी 'अरे' म्हटले कीं ताडकन् त्याला 'कारे' म्हणावयाचे एवढे तिला ठाऊक. राजकारणांतोल सांव्या वेडचावांकडचां गुंतागुंती सोडवून प्रसंगास योग्य असें धोरण ठरविण्याचीं तिच्यांत कांहीं लायकीं आहे का ? मातंगेश्वराचा खलिता वाचून मलासुद्धां रागाची उसळीं आली होती आणि एकदम जाऊन त्या मेल्या उद्घटाच्या नरडीचा घोंट घ्यावा असें मनाला वाटले होते. पण वलवान शत्रूच्या नरडीचा घोंट घेण्याला आपले दांत शावूत पाहिजेत 'ना ? त्याचीं तर पाळेमुळेसुद्धां खिलखिलीं ज्ञालेलीं. मग करावयाचे काय ? नाहींतर कटृचा दुस्मानाच्या पायांवर लोटांगण घालणे हे मला तरी कवुल ज्ञाले असते असें आपल्याला वाटते का ? - मला हें समजत का नाहीं कीं -

७ पद. जीवनपुरी-त्रिताल. "पैय्या सैय्यां०"

घींरा वीरा स्वकुल यश-नाश ।

मृत्युदुनी विपदा घोरा ॥ ध्र० ॥

स्वरिपुचरण-शरणागति हरवी ॥

थोर वीर-कुल-लौकिक सारा ॥ १ ॥

कंदर्प : (सर्वित) काय करावे ? कांहीं सुचत नाही ! जन्मभर कादंवांच्या लाथा खातो खातो ज्याच्या कपाळाला घट्टे पडले त्या एका क्षुद्र संस्थानिकापुढे मस्तक नग्र करण्याची पाळी यावीं म्हणजे दैवदुर्विलासाची कमाल ज्ञाली ! खरोखर—

८ यद. वेहाग-त्रिताल. “टेरसुनी पीयाको०-”

दासपणे जगतांत मिरविणे ॥

त्याहुनि शतपठ बरवें मरणे ॥ ध्र० ॥

पारतंच्य भूवरिचा रौरव ॥

अधःपात पथ हा अनुसरणे ॥ १ ॥

(सचित उभा रहातो. प्रधान कालकूट व मंत्रि तहनाम्याचा कागद घेऊ येतात).

कालकूट : सरकार, हा तहनाम्याचा कागद तयार आहे. यावर आता सरकारांनी सही करावी. मुदतीची वेळ अगदी भरत आली आहे.

सौदा० : तो कागद फाडून टाका. सरकारांची तहाची लहर लागत नाही. त्यांना आता लढाईची भुरसुरी आली आहे.

काल० : काय ? सरकार लढाई पुकाऱ्य इच्छितात ? म्हणजे ? काल रात्रीं तहाचा विचार नवकी आला होता आणि आज एकदम लढाई कशी उमटली ?

सौदा० : तेजस्विनीवाईचा फेरा काल रात्रीं आला ना ? आले. त्यांना पांढरा पाय घराला लागतांच यांना आत्महृत्येचे डोहाळे होऊ लागले.

काल० : सरकार, आपण ही आमची थट्टा का मांडली आहे ? प्रसंग कोण-परिस्थिति कोण याचा कांहीच विचार सरकारांना दिसत नाही याचा अर्थ काय ? दुसमान दाराशी येऊन उभा आहे-दार ठोठावतो आहे आणि आपले हे असे चाळे चालले आहेत. म्हणजे याला म्हणावें काय ?

कंदर्प : प्रधानजी, मी अगदी भांवावून गेलो आहे !

काल० : आपण भांवावून गेला आहांत तर जे भांवावून गेले नाहींत त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागा. मी सावध आहे-सौदामिनी राणीसाहेब सावध आहेत-सारें मंत्रिमंडळ सावध आहे. आम्हाला सर्व परिस्थिति आरण्य-प्रमाणे स्वच्छ दिसत असून तीवर रामबाण उपाययोजना कोणती करावी हें आम्हाला विनचुक कळत आहे. शिवाय आम्ही कांही आपले दुसमान नाहीं. दोस्त-इतकेच नव्हे तर इमानदार दोस्त-आहोंत. मग आमच्यावर विष्वास टाकण्यास आपल्याला जंका का वाटते ?

कंदर्प : तुमच्यावद्दल शंका वाटत नाहीं. पण काल रात्रीं तेजस्विनीचे शब्द ऐकल्यापासून तह करण्यांत कांही चूक होत आहे की काय अशा संज्ञाने माझे मन पछाडले गेले आहे.

कालकूट : वरोवर आहे. प्रेमाच्या माणसाच्या शब्दांचा असा परिणाम व्हाव-याचाच, परंतु तेजस्विनीचे शब्द प्रेमाचे असले तरी शहाणपणाचे नाहींत.

तह करण्यांस चूक झाली असती. पण केव्हां ? तहामुळे राज्यांस आणि वैभवास कायमचे मुकण्याची पाळी आली असती तेव्हां. पण तसें झाले असें तर आग्हींच मुळीं महाराजांना तह करण्याचा आग्रह केला नसता; लढाईचीच सल्ला दिली असती. पण आज तसा प्रसंग नाहीं. मातंगेश्वराशीं विनयानें व गोडीगुलाबीनें वागल्यास आपले राज्य आण्यांस बिनहरूकत परत मिळण्याचा जबरदस्त संभव आहे. किंवहुना मातंगेश्वराने तसें जबळ जबळ आण्यांस आश्वासनच दिलेले आहे. मग एका साध्या नमस्कारानें बिनबोभाट काम पार पडत असतां निष्कारण हातधाईवर प्रसंग आणण्यांत मतलव काय ?

कंदर्प : ठीक आहे. दैवावर हवाला टाकून मी तहनाम्यावर तुमच्यासाठीं सही करतो. आणा-तो कागद इकडे आणा. मला तो एकवार वाचून पाहू द्या.

काल० : हा घ्यावा. (कागद त्याच्या हातीं देतो व तो वाचूं लागतो. इतक्यांत पडव्यांत “धरा-आडवा-आंत जाऊं देऊं नका” असा गलबला होतो).

कंदर्प : (दचकून) कर्सला गलबला आहे बाहेर ?

सौदा० : देवल, पहा काय गडवड आहे ती आणि सेनापतींना सांगून एकदम वंद कर. (शिशुपाल व पशुपाल धावत येतात).

शिशु० : राणीसरकार-राणीसरकार-तेजस्विनी वाईसाहेब-

कंदर्प : काय ? तेजस्विनी आली ? (गलबला होतो).

शिशु० : होय सरकार. सेनापतींचा मनाईचा हुक्म मोठून-

सौदा० : चुप. फाजील बदवड नको आम्हांला.

पशु० : भोलेनाथ ?

सौदा० : ताबडतोब परत जा आणि त्यांना इकडे घेऊन या.

कंदर्प : जा-जा-निशा. मी अगदीं तिची वाट पहात आहे.

शिशु : हें आम्हांला काय माहित ? नाहींतर-

सौदा : अरे, पुनः तुमचा वात्रटपणा सुरू झाला.

पशु० : भोलेनाथ !

सौदा० : चला-निधा-जा-आणि त्यांना एकदम इकडे घेऊन या.

(ते जातात. पुनः गलबला)

कंदर्प : अरे-पुनः गलबला ! धरा-आडवा-आंत जाऊं देऊं नका कोणाला !

असें आले आहे तरी कोण बाहेर ? आणि त्याला अडविण्याचे कारण काय ? कांहीं दगा फटका तर नाहीं ? (तेजस्विनी व पुढारी प्रवेश करतात व त्यांच्यासागून हालाहलादि येतात),

तेज० : दंगा फट्काचे आहे. महाराजांनी एक क्षणभरसुद्धां येथे थांवू नये. तावडे-
तोव माझ्या बरोबर बाहेर पडावें. नाहींतर महाराजांचे हितशत्रु
महाराजांच्या मानेवर आपल्या कपटाच्या तलवारीचा घाव घातल्या-
वांचून खास रहाणार नाहीत.

कं० : शत्रु ? कोठे आहेत शत्रु ?

तेज० : हे येथे-आपल्या सभोंवार-आपल्याला गराडा देऊन उभे आहेत.

कं० : काय ? माझ्या सभोंवार मला गराडा देऊन उभे आहेत ! मग मला
दिसत नाहीत कसे ?

तेज० : आपल्याला दिसत आहेत. पण आपण त्यांना ओळखू शकत नाही.

काल० : म्हणजे ? ताईसाहेवांचा आमच्यावर रोंख आहे की काय ?

तेज० : होय. तुमच्यावरच माझा रोंख आहे. तुम्हींच महाराजांचे हितशत्रु आहात
आणि एकांतांत महाराजांचा नाश करणाचा तुमचाच प्रयत्न चालला
आहे.

काल० : सरकार, आपल्या समक्ष हा मंत्रिमंडळाचा धडधडींत अपमान होत आहे.
तेज० : चोरांना चोर म्हणण्यांत त्यांचा अपमान कसला आला आहे ?

काल० : चोरांना चोर म्हणण्यांत चोरांना हिचोर म्हणतां येत नाही हें ताईसाहेवांनी
लक्षांत ठेविले पाहिजे.

तेज० : पण तुमच्या पापाचे माप तुमच्या पदरांत टाकावयाला चित्रगुप्ताच्या
चोपडवांचा पुरावा नको आहे. मातंगेश्वराच्या खलित्याला देण्यासाठी
तुम्ही तयार केलेला हा जवाब तुमची सारीं पापें चव्हाटाचावर मांडण्याला
पूर्ण समर्थ आहे.

सौदा० : आपल्या विवेकबुद्धीला पटेल तो अभिप्राय स्पष्ट जाहीर करणे म्हणजे
शत्रुत्व करणे आहे वाटते ?

तेज० : वाईसाहेब, शरणागतीचीं दुष्ट कल्पना ज्या बुद्धीला सुचते व स्वचते ती
मुळी खरी विवेकबुद्धीच नव्हे. विवेकबुद्धी ही मूर्तिमंत निर्भयता आहे.
तिला भ्याडपणाच्या पातकी कल्पनांचा वाराहि सहन होत नाही.

काल० : म्हणजे ! मंत्रिमंडळावर आपण भ्याडपणाचा आरोप करितां की काय ?

तेज० : वेशक करत्ये. मंत्रिमंडळाच्या अंगांत थोडीहि हिमत असती तर त्याने
शरणागतीच्या अधमाधम विचाराला आपल्या ढोक्यांत क्षणमात्राहि थारा
दिला नसता.

काल० : शरणागतीचा विचार भ्याडपणाचा तसाच शहाणपणाचाही असूं शकेल.

तेज० : शक्य नाही. कालकूट शरणागति ही कंदवाचा अधःपात आहे.

काल० : अधःपीत असली तरी आजच्यां प्राणसंकटातून सहीसलामत वाहर पडण्याला शरणागतीवांचून अन्य उपायच नाहीं.

तेज० : कोण म्हणतो अन्य उपाय नाहीं ? कदंबाची तलवार शाबूत आहे आणि या प्राणसंकटात कदंबाचे संरक्षण करण्यास ती सर्वथैव समर्थ आहे.

काल० : परंतु तलवारीचा अवलंब करणे म्हणजे साक्षात् मृत्युलाच निमत्रण करणे आहे.

तेज० : आणि शरणागतीचा अवलंब करणे म्हणजे अमरपद प्राप्त करून घेणे आहे वाटते ?

सौदा० : शरणागतीने अमरपदाची प्राप्ति झाली नाहीं तरी मरण खास टछेल.

तेज० : पण मरण टळून गुलामगिरी पत्करण्यांत अर्ध काय ? गुलामगिरी आणि मरण हीं सख्खी भावांडे आहेत. किंवडूना गुलामगिरी ही मरणाहून मरण आहे.-

९ पद—“ अव छेडोना पराई कान्हा० ”-

परवशता पाण दैवें ज्याच्या गळां लागला ॥

सजिवपणी वडती सारे । मरण-भोग त्याला ॥ ध्रु० ॥

असुनि खास मालक वरचा । म्हणति चोर त्याला ॥ १ ॥

सीख्य-भोग इतरां सारे । कष्ट मात्र त्याला ॥ २ ॥

मातृभूमि त्याची त्याला । होत वंदिशाला ॥ ३ ॥

सौदा० : परवशता ही मरणाहूनहि भयंकर असली तरी तींत जगलों वाचलों तर गेलेले स्वातंत्र्य पुनः परत मिळवू अशी आशा करावयास तरी जागा असत्ये. परंतु मरणाने स्वातंत्र्याला तर मुकावें लागतेंव पण त्यावरोवर स्वातंत्र्याची आशाहि समूल नष्ट होते.

तेज० : मरणाच्या भितीने स्वातंत्र्यांत आपल्या स्वतंत्रतेचे रक्षण करण्याची ज्यांना हिमत होत नाहीं ते पारतंत्र्यांत संपादन करण्याचे साहस करतील ही आशा कशाला पाहिजे ? महाराज, कदंबाने दुवळेपणाने आज पारतंत्र स्वीकारिले तर कादंबांच्या ठिकाणी आज जागृत असलेले स्वातंत्र्यप्रेम व वसत असलेली क्षात्रवृत्ति उद्या शत्रू हरप्रयत्नाने मारून टाकील आणि गुलामगिरीतच आनंद मानण्याइतके नेभळेपण लोकांत उत्पन्न करून गतस्वातंत्र्य संपादन करण्याची कल्पनाहि लोकांस मुऱ्यू देणार नाही. तेव्हां हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागण्यांत अर्ध काय ? हा प्रत्यक्ष आत्मघात आहे—ही साक्षात् आत्महत्या आहे !

काल० : महाराज, तेजस्वीताईसाहेब सांगत आहेत त्या सर्व गोष्टींचा मंत्रिमंडळाने पूर्ण विचार करूनच सरकारास तहाचा सल्ला दिलेला

आहे. काल काय झाले, आज काय होत आहे व उद्या काय होईल या
गोष्टी तेजस्विनी ताईसाहेबांपेक्षां मंत्रिमंडळास अधिक चांगल्या
समजतात.

सौदा० : तेव्हां आतां निष्कारण वादविवादांत कालाचा अपव्यय करण्यापेक्षां
तहाराम्यावर सही करून राज्यदानाचे उदक मातंगेश्वरांच्या हातावर
सोडण्याचाच निश्चय महाराजांनी कायम करावा हें उत्तम !

तेज० : पण लोकांच्या संमतीवांचून लोकांच्या इच्छेविशद्ध राज्यदानाचे उदक
मातंगेश्वराच्या हातावर महाराजांना कधीहि सोडतां येणार नाही.

सौदा० : कां सोडतां येणार नाहीं ? राज्य हें राजाचे आहे आणि त्याची वाटेल
तशी विलटेवाट लावण्याचा त्याला पूर्ण अखत्यार आहे.

तेज० : बिलकुल नाहीं. जमिनीचा अफाट विस्तार अगर संपत्तीचा अलोट सांठा
म्हणजे कांहीं राज्य नाहीं. राज्य म्हणजे राजाच्या ताव्यांत लोकांनी
आपल्या स्वातंत्र्याची ठेवलेली ठेव आहे; व तिच्यावर लोकांची मालकी
आहे; राजाची मालकी नाहीं. राजा फक्त तिच्या संरक्षणार्थ व संवर्ध-
नार्थ नेमलेला लोकांचा संवंशेष सेवक आहे. त्याला फक्त तिच्या
रक्षणाचा व वर्धनाचाच अधिकार आहे; आपल्या लहरीप्रमाणे तिची
वाटेल तशी उधळपटी करण्याचा अगर ती वाटेल त्या चोराच्या
स्वाधीन करण्याचा अधिकार नाहीं.

कं० : पण मातंगेश्वरासारख्या जबरदस्त शत्रूपासून राज्याचे रक्षण करण्यास
आम्ही असमर्थ असलों तर ?

तेज० : राज्याचे रक्षण करण्यास आपण असमर्थ आहोत अशी आपल्या दिलाची
वालंवाल खात्री होऊन चुकली असेल तर आपण आपल्या राजसिंहा-
सनावरून आताच्यां आतां तावडतोब खाली उतरा आणि तें लोकांच्या
स्वाधीन करा. लोकांच्या स्वातंत्र्याचे परचकापासून संरक्षण करण्यास
असमर्थ असलेल्या पुरुषाला राजसिंहासनावर आरूढ होण्याचा मुळीं
हक्कच नाहीं.

कं० : वाहवा ! खूप तत्त्वज्ञान शोधून काढलेस. म्हणे आम्हांला राजसिंहा-
सनावर बसण्याचा मुळीं हक्कच नाहीं ! कां हक्कक नाहीं ? मी कांहीं
कोणी बाजारांत खरेदी करून आणलेला बिनवारशी उपटसुंभ नाहीं. मी
राजकुलांत खास राजाच्या पोटीं जन्मास अलेला राजपुत्र आहे आणि
राजसिंहासन हा माझा जन्मसिद्ध हक्कक आहे. तो माझ्यापासून कोण
हिरावून घेणार ? मी दुबळा असलों-असमर्थ असलों-अशक्त असलों

तरी॥ तेवदचामुळे माझ्या जन्मसिद्ध हृकाला केव्हाहि वाध येऊ शकत नाहीं. मी राजा आहे—माझ्या राज्याचा स्वामी आहे. आणि त्याची वाटेल तशी वासलात लावण्याचा मला पूर्ण अधिकार आहे.

तेज० : महाराज, अविचारानें या भलत्याच हट्टास पेटू नका. राज्यदान करून कदंबाच्या स्वातंत्र्याचा मातंगेश्वराच्या पायांवर बली देण्यास आपण सिद्ध झालांत तर स्वातंत्र्यप्रिय कादंब आपणांस आपल्या राजसिद्धासनावरून ओढून काढण्यास क्षणभरहि मार्गे पुढे पहाणार नाहीत.

सौदा० : काय छाती आहे लोकांची महाराजांना कदंब राजसिद्धासनावरून ओढून काढण्याची? नुस्ते असे शब्द तोंडावारे काढतील तर राजद्रोही बंडखोर म्हणून भर चव्हाटचावर त्यांची डोकी मेंबसूंयाली विनिदिकत फोडली जातील.

तेज० : स्वतंत्रता देवीच्या निस्सीम उपासकांना चव्हाटे आणि मेंबसू यांचा डर स्वप्नांतहि शिवत नाहीं. स्वातंत्र्याच्या महामंत्राचा पहिला वर्ण उच्चार-तांच ते आपल्या पंचप्राणाचे उदक मृत्यूच्या हातावर सोडून मोकळे झालेले असतात. तेव्हां अशा निर्भय स्वातंत्र्यभक्तांच्या स्वातंत्र्याचा तुम्ही परक्यांच्या पायांशी खून पाढण्यास तयार व्हाल तर मेंबसू आणि चव्हाटचांच्या सान्या धमक्या जागच्या जागी जिरून जाऊन तुम्हा सर्व देशद्रोहांची मस्तकें एक दिवस नगराच्या वेणीवर टांगली जातील हे खूप समजून असा.

सौदा० : ठीक आहे. तसा प्रसंग येईल तेव्हां आम्हीहि पाहून घेऊ. घोडा मैदान नजीकच आहे.

काल० : मला वाटें वाद पुष्कळ झाला. बोलण्यापेक्षां तेजस्विनी ताईसाहेबांनी काय करावयाचें तें करूनच दाखवावे. शब्दांपेक्षां कृतीचें मोल जास्त आहे. तेव्हां सरकार, बोला. आतां आपला अखेरचा निकाल काय असेल तो एकदांचा सांगून टाका. म्हणजे त्याप्रमाणे आम्हांला पुढच्या व्यवस्थेस लागण्यास ठीक पडेल.

तेज० : अखेरचा निकाल दुसरा काय असायचा? युद्ध हाच अखेरचा निकाल आणि त्याच्या तयारीला आपण एकदम लागले पाहिजे.

सौदा० : काय? महाराज, युद्ध हाच का अखेरचा निकाल?

कंदर्पः युद्ध? (विचार करून) हो—युद्धच.

काल० : काय? युद्धच? महाराज, आपण शुद्धीवर आहांत कां?

कंदर्पः (फिरून विचार करून) छे—युद्ध नाही—

तेज० : काय ? युद्ध नाहीं !

कंदर्पः (विचारपूर्वक) नाहीं—युद्ध नाही. तह हा माझा अखेरचा निकाल.

काल० : तर मग सरकारांनी या कागदावर ताबडतोब सही करावी. वेळ अगदी भरत आली आहे.

कंदर्पः आणा तो कागद इकडे (कालकूट त्यास कागद देतो).

तेज० : महाराज, एक क्षणभर थांवा. त्या शरणागतीच्या तहनाम्यावर आपल्या हस्ताक्षराची मुद्रा करण्यापूर्वी आपल्या हाताने आपण माझ्या हातांत घातलेली ही आपली प्रणयमुद्रा आपण परत घ्या (वोटांतील आंगठी काढून त्याच्यापुढे घरत्ये).

कंदर्पः (भांगावून) काय ? प्रणयमुद्रा परत घेऊ ? तेजस्विनी—तेजस्विनी—हा काय अविचार तूं आरंभिला आहेस ?

तेज० : अविचार म्हणा—अनाचार म्हणा—नाहीं तर अत्याचार म्हणा. पण स्वातंत्र्यद्वाराही देशघातक्याच्या पापी प्रणयाचे हें अमंगल चिन्ह निलंजज-पणाने आपल्या करांगुलीवर मिरविण्याला ही तेजस्विनी अतःपर त्यार नाहीं (आंगठी त्याच्या आंगावर फेंकत्ये).

कंदर्पः अगे वेडे, प्रणयाचा स्वातंत्र्याशी अथविर्थी संबंध काय ? प्रणय हा विषय वेगळा—स्वातंत्र्य हा विषय वेगळा.

तेज० : नाहीं. स्वातंत्र्य हा पुरुषाचा पराक्रम आहे आणि पराक्रम हाच स्वियांच्या प्रेमाचा विषय आहे. जेथें स्वातंत्र्य नाहीं. तेथें पराक्रम आणि जेथें पराक्रम नाहीं तेथे प्रेम नाहीं. तेव्हांन माझ्या प्रेमाची जर आपणांस अपेक्षा असेल तर आपण स्वतंत्र राहण्याचाच निश्चय केला पाहिजे.

कंदर्पः स्वतंत्र राहण्याचा निश्चय केला पाहिजे असें म्हणण्यापेक्षां मरण्याचाच निश्चय केला पाहिजे असेच स्पष्ट कां सांगत नाहींस ?

तेज० : सांगत्ये—अगदीं स्पष्ट सांगत्ये. आपल्याला जर माझें प्रेम पाहिजे असेल तर स्वातंत्र्याप्रीत्यर्थ मरण्याचाच निश्चय आपण केला पाहिजे. नाहींतर माझ्या प्रेमाची आशा आपण सोडून दिली पाहिजे. ही तेजस्विनी या जन्मांत कधीं विवाहवंधनाने बद्ध व्हावयाचीच असेल तर ती आपल्या देशाचे स्वातंत्र्य रक्षण करण्यासाठी निधवडचा छातीने मृत्यूशीं झगडण्यास सिद्ध होणाऱ्या बहादूर रणमदीर्घींच बद्ध होईल. परव्यांचे लत्ताप्रहार भूषणाने मस्तकावर मिरविणाऱ्या गुलामाची गुलाम ती केव्हांहि होऊक्त राहणार नाहीं—महाराज—

१० पंद गङ्गल. “ पहिले तो ले लिया दिल०— ”

स्वातंत्र्य हेंच ज्याचें ॥ आजन्म ब्रीद साचें ॥

रण-रागिणी वराया ॥ सामर्थ्य एक त्याचें ॥ श्रु०॥

परदास्य-लांछनाची ॥ तिळ लाज ज्यास नाही० ॥

धिःकार त्या पशुला ॥ धिक् प्रेमदान त्याचें ॥ १ ॥

तलवार काल-कन्या ॥ कलीबा न अंगिकारी ॥

रणरंग वीरसंगे ॥ घनघोर नाच नाचे ॥२॥

निलंज नीच ललना ॥ भजताति भेंडासी ॥

नव मानिनी जुमानी ॥ नादान प्रेम त्याचें ॥३॥

कंदर्प : असेच असेल तर माझा इलाजच खुटला. मला आतां तुझ्या प्रेमासाठी मृत्यूच्या गळचाला मिठी मारणे भागच आहे ! ठीक आहे. तुझी तशी इच्छाच आहे तर होऊं दे. हा पहा, तुझ्या प्रेमाखातर झालों मी मरणाला तयार.—सोडले आपल्या प्राणांवर पाणी. (कालकूटास) कालकूट, हा कागद घ्या.—मला याच्यावर सही करावयाची नाही—(कागद परत देऊ लागतो).

काल० : (संतापाचा आव आणून) फेंकून द्या. मला त्या कागदाची जरूर नाही; आणि आपल्या प्रधानकीची त्याहून जरूर नाही. यापुढे मी आपला प्रधान नाही आणि आपला कोणताही हृकूम यापुढे माझ्याकडून पाढला जाणार नाही.

मंत्रि : आम्हीहि यापुढे सरकारांची नोकरी कहं चहात नाही.

हाला० : मीहि यापुढे सरकारांच्या नोकरीत राहण्यास तयार नाही. मीलष्करी शिस्तीचा माणूस आहे. माझ्या सारख्या सेनापतीची सल्ला झुगाऱ्हन आपण लढाईला तयार झालांत ही गोष्ट लष्करी शिस्तीच्या घोरणाने मला अगदी नापसंत आहे.

कंदर्प : (घाबरून) अरेच्या ! हे काय ? तुम्ही सारेच मला सोडून चाललात—

काल० : करावयाचे काय ? जेथे आमच्या शहाणपणाची जरूर नाही.

हाला० : जेथे आमच्या पराक्रमाची पर्वा नाही—

मंत्रि : जेथे आमचे निदान फोल ठरेले ! —

हाला० : इमान कवडीमोल ठरले ! —

काल० : तेथे मुर्दाडाप्रमाणे राहण्यांत अर्थ काय ? (सारे जाऊ लागतात).

कंदर्प : (गोंधरून) कालकूट—हालाहल—मंत्रि—थांबा—थांबा.—

तेज० : थांबा कशाल ? जाऊ द्या.—खुशाल जाऊ द्या त्यांना. त्यांच्या वांचून आपले कांहीएक अडणार नाही.

कंदवः (वैतागून) अडणार नाही कसे ? हे सारे माझे आधारसंभ ! हे गेले म्हणजे माझे हातपायच मोडले ! कालकूट-हालाहल-मंत्रि-थांबा-थांबा.-

काल० : नाही. महाराजांना आमच्या सांगण्याप्रमाणे वागवयाचे नाही. मग आम्ही थांबून काय करावयाचे ? आम्ही गेल्याने महाराजांचे कांहींएक अडावयाचे नाही. तेजस्विनीताईसाहेब प्रधानकीची वस्त्रे अंगावर चढवून राज्यकारभार पहातील आणि हातांत तलवार धरून लढाया मारतील.-

तेज० : होय. तेजस्विनी, हे सर्व करील. आपण अगदी निघस्त असा.

काल० : जाले. ताईसाहेबांनी सर्वाधिकार आपल्या हाती घेतले. आतां येथे आमची कांहीं जसरी नाही (पुनः जाऊ लागतात).

कंदर्प : (त्यांना अडवून) अहो, असे कानांत वारें भरल्यासारखे काय करतां ? तुमच्या सोन्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागण्याला मी तयार आहे.

सौदा० : आपल्या बोलण्यांत कांहीं अर्थ नाही. या क्षणीं असे बोलत आहांत ; - पुढच्या क्षणीं याच्या अगदी उलट बोलू लागाल. तेव्हांनी निष्कारण दुसऱ्यांना त्रास का ? कालकूट, हालाहल, मंत्रि जा तुम्ही. यांच्या विलकुल नाहीं लागू नका.-

कंदर्प : अगे-अगे-तूं सुद्धां आपींत तेल ओतूं लागलीस ? कालकूट थांबा. हिचे विलकुल ऐकूं नका. हे ध्या. तुमच्या सल्ल्याप्रमाणे वागण्याचे मी तुम्हाला वचन देतो.-(वचन देऊ लागतो).-

सौदा० : कोरडे वचन काय करावयाचे ? खरोखरच यांच्या तंत्राने वागण्याची आपली तयारी असेल तर तो कागद ध्या आणि त्यावर सही करा. म्हणजे त्यांना आपला विश्वास पटेल.

कंदर्प : ठीक आहे. आण तो कागद इकडे आणि दौत कलमधे (कागद घेऊ लागतो).

तेज० : (त्वेषांने) तर मग महाराज, यापुढे मी आपली भावी पत्ती नाही आणि आपण माझे भावी पति नाही; इतकेच नव्हे तर आपले राजा आणि प्रजा हे नातेंहि यापुढे राहिले नाहीं. आपण त्या कागदावर आपल्या हस्ताक्षराची मुद्रा केलीत, कीं आपल्या व माझ्या वैराला प्रारंभ झाला म्हणून समजा.

कंदर्प : वैर कर-विरोध कर-प्रतिकार कर-काय वाटेल तेंकर. पण तुझ्या नाहीं लागून आपला सोन्यासारखा जीव वान्यावर टाकावयाला मी कांहीं तयार नाहीं (कागदावर सही करू लागतो).

तेज० : (दुःखानें स्वगत) अरेरे ! झाला-झाला ! कवंबाच्या राजसत्तेचा लोप झाला-स्वातंत्र्यलक्ष्मीचे सौभाग्य नष्ट झाले. स्वगत्चे समशान होऊन सर्वत्र गुलामगिरीचा गडद अंधकार पसरला !

कंदव : (कागदावर सही करून) कालकूट-ध्या हा कागद झाले आतां तुमच्या सर्वांच्या मनासारखे ?

काल० : झाले.

तेज० : [तंतापून आवेशाने] हे स्वातंत्र्यद्वाही-देशघातक्या-नराधमा, तू जरीं आपल्या प्रजाजननांचा विश्वासवात करून मातंग राजसिंहानापुढे कंदव राष्ट्राचा बली दिला आहेस तरी लक्षांत ठेव, या तेजस्विनीच्या देहांतील रक्ताचा अखेरचा थेव जमिनीवर पडेपर्यंत महाराज प्रतापादित्यांच्या या पुण्य मातृभूमीच्या पायांत परदास्याच्या शृंखला कदापि-कदापि-कदापि पडणार नाहीत.-

११ पद “ इयाम कवचा वरिं—”

कालमुखी हा वलि देउनिया मत्प्राण रुधिरमय दारुण रणांगणी ॥ध्रु०॥
विजया देवी स्वतंत्रता पूजिन भावें अमर-भुवन-विहारिणी ॥१॥

(त्वेषानें निघून जातो).

पडदा पडतो.

अंक पहिला समाप्त.



अंक दुसरा

प्रवेश पहिला

स्थळ :- राजवाड्यांतील एक भाग. पशुपाल व तेजस्विनीच्या कांहीं दासी.

पशु० : (आवेशाने) एक अक्षर तोंडावाटे काढू नका. मी या वेळी तुम्हाला महाराजांची भेट घेऊ देणार नाहीं. बस्. हम् करे सो कायदा ! भोलेनाथ !

१ ली दासी : अहो, पण तेजस्विनी ताईसाहेब राजवाड्यांतून निघून गेल्या म्हणजे काय करणार ?

पशु० : ते कांहीं मी जाणत नाहीं. तेजस्विनी जावो नाहीं तर राहो मला त्याची पर्वी नाहीं. फक्त तिच्या जाण्याची वातमी महाराजांच्या कानांवर जाऊ यावयाची नाहीं अशी सौदामिनी राणीसाहेबांची मला सक्त ताकीद आहे तेवढी बरोबर पाळणे एवढे माझे काम. दुसरे तिसरे मी कांहीं ओळखीत नाहीं. तेव्हांचा चला, येथून तावडतोब चालत्या व्हा. तुम्हाला मी महाराजांची भेट घेऊ देणार नाहीं. बस्. मेरे मुरगीकी एकहि टांग, भोलेनाथ !

२ री दासी : (काकुळतीने) अहो, महाराजांना ही वातमी आम्ही कळविली नाहीं तर महाराज आमच्यावर खपा होतील.

पशु० : होऊ देत-होऊ देत-महाराज तुमच्यावर खपा होतील तर खुशाल होऊ देत. त्यांत माझे कांहीं एक विषट नाहीं. गांव जळाला तरी हनुमान तिराळा. बस्. भोलेनाथ !

३ री दासी : तुमचे ठीक आहे. पण आमचीं डोकीं उडविली जातील त्यावृद्ध जवाबदार कोण ?

पशु० : त्यावृद्ध जवाबदार मी. तुमचीं डोकीं उडविली गेलीं तर डोकी उडविली गेल्यानंतर सरकारांत तुम्ही बेघडक माझ्यावर फिर्यांद गुदरा. तुमच्या उडालेल्या डोक्यांची जवाबदारी मी आपल्या शावूत डोक्यावर मोठ्या आनंदाने घेईन. पण आतां येथे एक क्षणभरसुद्धा थांवू नका. तेजस्विनीच्या विरहाने महाराजांची तथ्येत अगदीं हैराण झाली आहे.

या वेळी तेजस्विनीच्या जाण्याची वातमी त्यांच्या कानांवर घालणे म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखे आहे. तेव्हां आतां, माझ्या चतुर छबेल्यांनो, मुकाटच्याने परत जा आणि महाराजांची प्रकृति दुरुस्त झाली म्हणजे मग फिरून या. मग मी तुम्हाला त्यांना भेटण्याची जखर परवानगी देईन. तेव्हां आता उगाच मला सतावू नका. माझें डोके एक वेळ भडकले की लौकर ठिकाणावर यावयाचे नाहीं; आणि मग तुमच्यावर मोठा भयंकर प्रसंग ओढवेल. तेव्हां हा पशुपाल एखाद्या शांतदांत मुनीप्रमाणे शांत आहे तांपर्यत आपले जीव वेऊन त्याच्या नजरेच्या टापूवाहेर व्हा अगे, शिर सलामत तो पगडी पचास. भोलेनाथ !

१ ली दासी : नाही. आमची शिरें सलामत राहिली नाहीत तरी वेहेत्तर. पण महाराजांच्या कानांवर ही वातमी घातल्यावांतून आम्ही येथून हालणार नाही.

पशु० : (रागावून) हालणार नाही ! तेजस्विनी अंगांत संचरली वाटते ? पण याद राखून ठेवा हा पशुपाल असल्या गमज्यांना दाद देणार नाही. मी सुद्धां तेजस्विनीसारखाच जिवंत आग्यावेताळ आहे. संतापलो तर सारें ब्रह्मांड एका क्षणांत जाळून भस्म करून टाकीन. मग तुमच्यासारख्या चार दोन कोंवळ्या नाजुकसाजुक पोरीसोरींची कथा काय ? तेव्हां निमूटपणे येथून वन्या वोलानें चालत्या व्हा. नाहक त्रास देऊन मला रागाला आणू नका. जन्मभर तुम्ही माझ्याशीं येथे अशी हुज्जत घालीत वसलांत तरी मी तुम्हाला या वेळी महाराजांना भेटूं देणार नाहीं. मग शेंडी तुटो नाही तर पारंबी तुटो, भोलेनाथ !

२ री दासी : (चिढून) पशुपाल, तुम्ही केवडेहि उसने अवसान अंगांत आणलेत तरी आम्ही कांहीं तुम्हाला भिणार नाहीं. ज्या गांवच्या बोरी त्याच गांवच्या वाभळी आहेत. मानेवर केसांचे जंगल वाढविले म्हणून नराचा कांही नरसिंह होत नाहीं. तुम्ही जसें राजवाड्यांतील खुषमस्करे आहांत तशा आम्हीहि राजवाड्यांतीलच दासी आहोत. तेव्हां मुकाटच्याने आम्हांला आंत जाऊ द्या. नाहींतर आम्ही तुमच्याशीं धिगामस्ती करून आंत जाऊ-सोडणार नाहीं. लक्षांत ठेवा.

पशु० : (रागाने) धिगामस्ती करून आंत जाऊ ? अगे मस्तवाल बटकीनो, माजलांत काय ? ठीक आहे. तर मग होऊंच द्या आतां तुमची आमची कुस्तंकुस्ती. हां-चला. ही मी आपली तरवार म्यानांतून उपसली. करा आतां माझ्याशीं धिगामस्ती आणि शिरा आंत. मारे एकेकीला सपशेल लंबी केली नाहीं तर फिरून वायकांशी लढणार नाहीं. चला-अस्सल

वायका असाल तर सरा पुढे आणि मरा ठार. हा वौर तुमच्यासारख्या
निःशस्त्र वायकांवर वार करण्यासाठी तलवार उपसून पवित्रा ठोकूत
एका पायावर तयार आहे. जय हरहर महादेवकी जय-भोलेनाथ !
(पवित्र्यावर उभा राहतो. तिघी त्यास धरावयास पुढे सरसावतात).

पण० : हां-हां-हां-हां. तीन निःशस्त्र वायकांनी एकत्र होऊन एकदम एका
संशस्त्र पुरुषावर हल्ला चढविणे हें धर्मयुद्ध नाहीं. ही दंडेली आहे-हा
जुलूम आहे-हा अधर्म आहे. एकेक अंगावर या आणि मग माझ्या
तलवारीचा पराक्रम पहा. माझ्या हातांत तलवार चमकत असतां
तुमच्यापैकी कोणीहि एकटीने बिन तलवारीने माझा परायज केला
तर मी तुम्हाला बिनहरकत शरण चिट्ठी लिहून देण्यास तयार आहें.
मग तुम्ही खुशाल आंत जा-बाहेर रहा-काय वाटेल तें करा. मी एक
अक्षर तोंडावारे काढणार नाही. परंतु माझ्या तलवारीखाली तुम्हांला गचांडधा देऊन
येथून परत घालवीन. विलकुल गथ करणार नाही. लक्षांत ठेवा.
हं-चला-होऊं या आतां धर्मयुद्धाने तुमचे दोन दोन हात. चला-या.
एकेक पुढे या. जय-हरहर महादेव की जय ! भोलेनाथ (तलवार
फिरवूं लागतो. इतक्यांत कंदर्प व शिंशुपाल प्रवेश करतात).

कंद० : काय गडवड आहे ?

१ ली दासी : (पुढे होऊन) सरकार आम्ही आपल्या भेटीस आलों तर पणुपाल
आम्हाला आपली भेटच घेऊं देत नाहीत.

पण० : अलबत, भेट कशी घेऊं देईन ? तेजस्विनी राजवाडा सोडून निघाली
आहे ही वातमी महाराजांच्या कानांवर पडू द्यायची नाही अशी सोदा-
मिनी राणीसाहेबांची मला जर सकत ताकीद आहे तर ती वातमी
सरकारांच्या कानांवर मी तुम्हाला कशी घालूं देईन ? भोलेनाथ !

कंद० : काय ? तेजस्विनी राजवाडा सोडून खरोखरच चालली ?

१ ली दासी : होय सरकार. आणि म्हणूनच आम्ही इतक्या लगवगीने सरकारांच्या
पायांकडे धांवत आलों.

पण० : आणि म्हणूनच मी तरी यांना अडथळा केला व करीत आहे. तेजस्विनी
राजवाडा सोडून जाणार ही वातमी यांना मी आपल्या कानांवर कधीहि
घालूं देणार नाही. भोलेनाथ !

कंद० : वेअवकल-पण आहेस शुद्ध-

पण० : अलबत, आहेच. नाही कोण म्हणतो ? हुकुमांच्या तावेदाराला स्वतःच्या
अकलेशी फारकत करावीच लागते. नाही तर नोकरीत त्याचा टिकाव

कसा लागणार ! तावेदार तटू आणि बजरबटू असे दुनियाच म्हणते.
भोलेनाथ !

कंद० : (दासीस) चला. मला तिच्याकडे येऊन चला.

१ ली दासी : चलवें सरकारांनी (जाऊ लागतात).

शिशु० : सरकारांनी एक क्षणभर थांवावे.

कंद० : थांवावे ? कशाकरितां ?

शिशु० : सरकारांना तेजस्विनीच्या भेटीस जाऊ देऊ नये असें शूगालराजांकडे जातांना सौदामिनी राणीसाहेबांनी मला बजावून ठेविले आहे.

पशु० : अगदी वरोवर. मलासुद्धा राणीसाहेबांची अशीच ताकीद आहे.

कंद० : सौदामिनीचा मी गुलाम आहें की काय ? अमक्याची भेट घ्या, तमक्याची घेऊन का असे मला सांगणारी सौदामिनी कोण ! मी राजा आहें स्वतःचा व येथील माणसांचा मालक आहे. माझ्यावर कोणाचीही सत्ता चालणार नाही. तेजस्विनीला भेटण्याची माझी इच्छा आहे आणि तिची भेट मी घेणारच. चला गे—मला तेजस्विनीच्या महालाचा रस्ता दाखवा (जाऊ लागतात).

शिशु० : नका—महाराज, नका—जाऊ नका, आम्ही गरीब लोक, आपण तेजस्विनी-कडे गेलांत तर राणीसाहेबांचा आमच्यावर कोप होईल.

पशु० : आणि त्या आम्हा गरीवांना लाथांखाली तुडवून काढतील, तेव्हां आम्हा गरिवांवर दया करा आणि सौदामिनी राणीसाहेब परत येईपर्यंत तरी येथून हालून नका. त्या आल्यावर आपल्याला दाही दिशा मोकळ्या आहेत. मग आपण खुशाल वाटेल तो गोंधळ घाला. आम्ही एक अक्षर तोंडावांते काढू—तर भोलेनाथ ! पण आतां कृपा करून कोठें जाऊ नका. (दोघे त्यास आडवे होतात).

कंदर्प : वेवकूब—फाजील कुठले ! चला दूर व्हा—माझ्या वाटेंत आडवे येऊ नका (त्यांना ढकलून निघून जातो).

शिशु० : गेले—गेलेच निघून ते. पशुपाल, आतां काय करावयाचे ?

पशु० : आतां “पांचजन्याय विद्याहे पावमानाय धीमहि” करावयाचे दुसरे काय ? हं—कर सुरवात. तू पडज लावलास की मी मध्यमर्पचमाचा जोड देतों. सान्या राजवाड्यांत मारे बोंवावोंव उडवून देऊ. भोलेनाथ !

शिशु० : (पाहन) अरे—पण थांव. ती पहा—ती लष्करी शिस्त इकडे येत आहे. त्यांच्या कानांवर आपण ही वार्ता घालून म्हणजे ते कांही तरी शक्कल काढतील.

पशु० : काय ? हा म्हणीचा प्राणनाथ शक्कल काढणार ? शावास ! तूं सुद्धां त्याचाच भाऊबंद दिसतोस. अरे बाबा, शक्कल काढावयाला अवकल लागते अवकल. काय समजलास ? भोलेनाथ !

शिशु० : मूर्खा, मोठ्या लोकासंवंधाने असे मोठ्याने बोलूं नये.

पशु० : देहाच्या विस्तारावरून अकलेची मोजदाद करावयाची असेल तर हा फारख मोठा माणूस आहे खरा, पण हे वघ, या हिशेवाने वैलरेडे याच्याहिपेक्षां मोठे गृहस्थ ठरतील. भोलेनाथ !

शिशु० : चुप वैस. तुझ्या जिभेला मुळी हाडच नाहीं. त्यांच्या कानावर हे शब्द पडले तर तुझीं माझीं हाडे घुसळीं जातील. (हालाहल शिपायांसह लगवणीने प्रवेश करतो).

हाला० : ए दरवारी तटूंनो, तेजस्विनी आंत आहे का ?

शिशु० : आंत कोणीच नाही.

हाला० : कोणी आहे की नाही हे मी तुला विचारले नाहीं. तेजस्विनी आहे का हे विचारले. तेव्हां त्याचा जबाब मला दे. मी लळकरी शिस्तीचा माणूस आहे. मला विचारल्या प्रश्नाचे त्याच शब्दांत उत्तर पाहिजे. अशी दरवारी भायेच्या चलाखीची उत्तरे नकोत. बोल—तेजस्विनी आंत आहे का ?

पशु० : कोणीच नाही यांत तेजस्विनी नाहीं हे आलेच, भोलेनाथ !

हाला० : अरेच्या ! पुनः दरवारी लटपट ! लळकरी शिस्तीचा सरळ सीधा जबाब नाही.

शिशु० : सेनापतीसाहेब, रागावूं नका. तेजस्विनी ताईसाहेब आंत नाहीत.

हाला० : मूर्खा, तेजस्विनी ताईसाहेब नको आहेत मला. नुस्ती तेजस्विनी पाहिजे आहे. मी लळकरी शिस्तीचा माणूस आहे. हुकुमांत असेल तेव्हेच नांव मी वेणार. ताईसाहेब—वाईसाहेब—आईसाहेब मी कांहीं ओळखीत नाहीं. तेव्हां बोल, तेजस्विनी आंत आहे का सांग.

शिशु० : तेजस्विनी आंत नाहीं

पशु० : आंत तेजस्विनी नाहीं. भोलेनाथ !

हाला० : हां—आता कसे वरोबर लळकरी शिस्तीला धरून उत्तर दिलेत. मी लळकरी शिस्तीचा माणूस आहे. तेव्हां मला अशीं लळकरी शिस्तीची उत्तरे आवडतात. तुमच्या दरवारी नवन्याचीं नागमोडी उत्तरे आवडत नाहीत.

पशु० : गाढवाला गुलाची चव कोठून असणार ? भोलेनाथ !

हाला० : पण हें पहा—हें तुम्ही खरे सांगत आहांत का ही तुमचीं निवळ दरवारी थाप आहे ?

शिशु० : दरवारी थाप असेल तर वाटेले त्याची शपथ ध्यावयाला आमची तयारी आहे.

पण० : विनिर्दिकत तयारी आहे. भोलेनाथ !

हाला० : अरे ! पुनः आलोत तुम्ही आपल्या पहिल्या वळणावर. पण जाऊ दे. वांकड्या चालीच्या दरवारी जिभांना लक्षकरी शिस्तीची सरळ चाल लवकर गठावयाची नाहीं. काय म्हणता ? शपथ ध्यावयाला तुमची तयारी आहे ?

शिशु० : बेशक आहे.

पण० : बेलाशके आहे—बेघडक आहे. भोलेनाथ !

हाला० : तर मग ध्या पाहूं आपल्या वापांच्या शपथा.—

पण० : वापांच्याच काय, पण वापांच्या वापांच्या शपथा घेण्यालासुद्धां आमची ना नाही. भोलेनाथ !

हाला० : वापांच्या वापांची शपथ नको आहे मला. मेल्या माणसांच्या शपथा घेऊन मला फसवूं पहातां काय ?

पण० : पण आमचे वाप तरी जिवंत कोठे आहेत ? ते सुद्धां केव्हांच मरून पार ज्ञाले आहेत ! भोलेनाथ.

हाला० : अरेच्या ! असें आहे काय ? तर मग तुम्ही आतां स्वतःच्याच शपथेवर खरें काय तें सांगा. वोला, तेजस्विनी आंत आहे का ? अगदी स्वतःच्या शपथेवर सांगा.

पण० : पण आम्ही स्वतः जिवंत आहोत ही तरी सेनापतीसाहेबांची खात्री आहे का ?

हाला० : होय. खरेच. तोसुद्धां संशयच आहे. तुमच्यासारखे मुर्दाड दरवारी हे जिवंत असून मेल्यासारखेच आहेत. पण कांही हरकत नाही. मेल्या मुड्यांच्या शपथेपेक्षां तुमच्या सारख्या जिवंत मुड्यांची शपथ चालेल मला. ध्या—आपली स्वतःची शपथ ध्या.

पण० : (शिशुपालास) ए जित्या मुड्या, तूं घे पहिल्यानें. मी तुला मागून अनु-मोदन देतो. भोलेनाथ !

शिशु० : नाहीं. तूंच घे पहिल्यानें. मी तुला अनुमोदन देतो.

पण० : अरे बाबा, मुर्दाड जिवंतपणांत तूं माझ्यापेक्षां श्रेष्ठ आहेस. तेव्हां तुझा मान पहिला आहे. हं, चल ही पुढे. पुढांयानें असें मागें पाऊल घेणे शोभत नाही. भोलेनाथ !

शिशु० : (हालाहलास) सेनापतीसाहेब, मी अगदी स्वतःच्या—अगदी जिवंत स्वतःच्या—शपथेवर सांगतो को तेजस्विनी आंत नाहीं.

पशु० : माझें शिशुपालास तंतोतंत अनुमोदन आहे. भोलेनाथ !

शिशु० : आतां ज्ञाली आपली खात्री ?

पशु० : काय ? ज्ञाली आपली खात्री ? कां पुनः शपथ घेऊन पुनः अनुमोदन देऊं ? भोलेनाथ.

हाला० : खात्री ? होय-ज्ञालीच म्हणावयाची. पण छे, तुम्हा मुर्दाड दरवारी लोकांच्या शपथांवरसुद्धां विश्वास ठेवणे घोक्याचें आहे. तेव्हां तसे नाहीच कामाचें. मी स्वतःच आंत जाऊन पाहून खात्री करून घेतो.

दोघे : ठीक आहे. आमचे सपश्चेत अनुमोदन आहे. (हालाहल आंत जातो),

पशु० : शिशुपाल, पाहिलेस,-मी मधांशीं वर्णन केले तें बरोबर आहे कीं नाहीं ? अरे वावा, ब्रह्मदेवानें अकलेची खैरात केली तेव्हां हा डुक्कर मुळी तेथे हजरच नव्हता त्याला उपाय काय ? हजीर सो वजीर और गैरहजीर सो गढा असा मुळीं कायदाच आहे. भोलेनाथ !

शिशु० : अरे, पुनः तोंड सोडलेस. तुला भान कसें रहात नाहीं ? तो पहा-तो खवीस आला परतून वाहेर. तेव्हां जरा जीभ आवरून ठेव, नाहीं तर तुझी आणि माझीं गठडीच आवर्णील तो.

पशु० : ठीक आहे. आतां अगदीं मेल्या मुडवासारखा डोळे मिटून उभा रहातो. भोलेनाथ !

शिशु० : डोळे मिटून काय करावयाचें ? तोंड मिटून उभा रहा.

पशु० : ठीक आहे. जशी तुझी आज्ञा, डोळे आणि तोंड दोन्ही मिटून उभा रहातो. म्हणजे पाहावयालाहि नको-आणि पाहिले तरी वोलावयाला तर नकोच नको. भोलेनाथ ! (तसें करतो. हालाहल प्रवेश करतो).

शिशु० : काय ? आहे कोणीं आंत ?-

हाला० : कोणी आहे कीं नाहीं हें पहावयास मी गेलों नव्हतों. तेजस्विनी आंत आहे कीं नाहीं हें पाहावयाला मी गेलों होतों.

शिशु० : मग ? आहे तेजस्विनी आंत ?

हाला० : ज्याअर्थी ती तेथे आढळली नाहीं त्याअर्थी ती तेथे नाहीं असेंच म्हणणे भाग आहे. तुम्ही लोक मला सच्चे दिसता.

पशु० : (स्वगत) आंधळचासी जग सारेचि आंधळे, भोलेनाथ !

हाला० : मी लष्करी शिस्तीचा माणूस आहे. मला सच्चेपणा फार प्यारा आहे.

शिशु० : अलवत्. असलाच पाहिजे.

हाला० : आणि दरवारी असून तुम्ही सच्चेपणानें वागलांत-

शिशु० : होतें चुकून कधीं कधीं असें.

पशु० : (स्वगत) कपिला घटीचा योग येतो केव्हां केव्हां ! भोलेनाथ !

हाला० : तेव्हां त्याबद्दल मी तुमचे मनःपूर्वक आभार मानतो.

पशु० : (उघड) माझे पूर्ण अनुमोदन आहे. भोलेनाथ !

शिशु० : आणि या आभाराबद्दल मीहि आपले उलट आभार मानतों.

पशु० : या उलट आभारालाहि माझे पूर्ण उलट अनुमोदन आहे. भोलेनाथ !

हाला० : ठीक आहे. मी पुनः तुमचा आभारी आहे. (शिपायांस) चलारे.

शिशु० : सेनापति साहेबांच्या कानांवर आम्हाला एक वातमी घालावयाची आहे.

हाला० : वातमी घालावयाची आहे ?

पशु० : होय. एक खवर घालावयाची आहे. भोलेनाथ !

हाला० : खवर दरवारी आहे का लष्करी आहे ?

शिशु० : दरवारी आहे.

हाला० : दरवारी असेल तर प्रधानजींच्या कानावर घाला.

पशु० : दरवारी नाही—लष्करी आहे. भोलेनाथ !

हाला० : एक म्हणतो दरवारी—एक म्हणतो लष्करी. खरें काय समजावें यांत ?

शिशु० : दोन्हीं खरीच आहेत.

हाला० : दोन्हीं खरीच आहेत ?

पशु० : होय. दोन्हीं खरीच आहेत. फक्त मतभेदाचा प्रश्न आहे.

हाला० : मतभेद कसला ?

शिशु० : महाराजांची स्वारी तेजस्विनीकडे गेली ही खवर मी दरवारी समजतो—

पशु० : आणि मी लष्करी समजतो. एवढाच मतभेद. वाकी महाराजांची स्वारी तेजस्विनीकडे गेली ही खवर मात्र खरीच आहे. भोलेनाथ !

हाला० : तर मग तुमचा मतभेद कायम असेपर्यंत मला तुमची खवर कानावर घेतां येत नाही. शिवाय असल्या वादग्रस्त खवरी एकण्याला मला तृत अवकाशहि नाही. तेजस्विनीला तावडतोव कैद करण्याबद्दल राणीसर-कारांचा मला हुकूम द्याला आहे. तेव्हां मला तावडतोव तिचा तलास लावून तिला गिरफ्तार केले पाहिजे. तुमचा मतभेद मिटून तुमची खवर लष्करी ठरली तर मला येऊन भेटा, मग मीं ती जरुर ऐकून घेईन. (शिपायांस) चलारे,—(शिपायांसह जातो).

शिशु० : पशुपाल, तू अखेरीस तोंड उघडलेस.

पशु० : अरे तुझे तोंड वंद होण्याची पाळी आली तेव्हां मला आपली प्रतिज्ञा मोडणे भागच पडले. भक्तासाठी संकटांत उडी वातली नाहीं तर तो देव कसला ? भोलेनाथ !

शिशु० : देव कसला आणि दानव कसला ? जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाहीं हेच खरें.

पशु० : आणि मेल्याची खोड तरी जित्याशिवाय जाते कोठे ? कोणताहि मेला
पुनः जन्मला आल्याशिवाय आपले थड्गे सोडून वाहेर थोडाच पडतो ?
भोलेनाथ !

शिशु० : जाऊं दे तें. आतां कंबक्षित आली तिळा इलाज काय बोल ?

पशु० : तिळा इलाज दाऱू.

शिशु० : दाऱू ? वा: खूप इलाज शोधून काढलास. महाराजांना जाऊं दिले म्हणून
खरपूस शिव्या आणि वर दाऱू प्याल्यावट्टल पलाखती मार. म्हणजे
तुझ्या इलाजानें बक्षिसाची पुरी दामदुप्पटच होणार !

पशु० : अरे दुप्पट काय आणि चौपट काय ? दाऱूच्या निशेंत कळेल तर ना
त्याची फिकीर ? अरे आप मर गए, दुनिया डूब गई. भोलेनाथ ! चल.
असा नामर्दसारखा घावरू नकोस. अरे हा तर आपला रोजचा खुराक.
त्याला भिजून कोठे चालते आहे ? रोज मरे त्याला कोण रडे ? उचल
पाय आंत जाऊन एकदम सुरईच्या सुरईरिच्चवून टाकू. बस. एकदा कैफ
चढला कीं मग राणी येवो—नाहीं तर तिचा बाप येवो—आपण त्याला
कांहीं दाद देत नाहीं. अरे भाई रणांगणावर जसा कुसुंबा तशी गृहांगणांत
ही दाऱू आहे. हिची मस्ती अंगांत शिरली कीं एक बीर दसलाखांचा
पीर बनतो. तेव्हांच चल. “ वलैव्यं मास्म गमः पार्थ ” “ युद्धयस्व विगत-
ज्वरः ” उचल पाय. हिमत मर्दी तो मदत खुदा. भोलेनाथ ! (त्याला
ढकलीत आंत नेतो).

प्रवेश दुसरा

राजवाडचाच्या बागेंतील प्रतापादित्याच्या समाधीचें स्थल.

(तेजस्विनी समाधीस प्रदक्षिणा घालून नमस्कार करते व नंतर हात
जोडून प्रार्थना करत्ये).

तेज० : हे समाधिस्थ स्वातंत्र्यसूर्य ! —

१२ पद : तिलक कामोद-एकताल “ परमपुरुषनारायण० ”

वितरि प्रखर तेजोबल । करि जन समरनिरत ।

हसनि दयाल मोहजाल ॥ ध्रु० ॥ करुनि दया । ने

विलया ॥ हा स्वदेश—नाश—काल ॥ १ ॥

(पुनः प्रदक्षिणा करून व नमस्कार करून जाऊं लागते. इतक्यांत दुसऱ्या
बाजूने कंदर्पे प्रवेश करतो).

कंदर्प : तेजस्विनी—

तेज० : कोण ?

कंदर्पः मी-कंदर्प-तुझा दास-

तेज० : काय महणतां ?

कंदर्पः राजवाडा सोडून जाण्याचा तुझा निश्चय कायम झाला ?

तेज० : कायम झाला एवढेच नव्हे तर राजवाडचाबाहेर पडण्यासाठीच मी निघाल्ये आहे.

कंदर्पः पण तूं आतां जाणार कोणीकडे ?

तेज० : स्वातंत्र्याच्या रणांगणाकडे.

कंदर्पः स्वातंत्र्याच्या रणांगणाकडे ?

तेज० : होय. स्वातंत्र्याचें रणांगण हेंच यापुढे माझे वसतिस्थान मी करणार; आणि जगावयाचें असले तर तेथेच जगणार व मरावयाचें असले तरी तेथेच मरणार,

१३ पद : देसकार-त्रिताला. “झनझन झनझन बाजे-
तनमनधनसुख सार। पायि अरपुनि। पूजिन वरदा
सकल वीर-कुल-विजय देवता ॥ ध्र० ॥ पेटवुनि रण-
ज्वलन-ज्वाला ॥ आचरीन तप वोरतर महा ॥ १ ॥

कंदर्पः तेजस्विनी, तूं हा शुद्ध अविचार करीत आहेस. तूं एकटी स्वातंत्र्याच्या रणांगणावर अष्टौप्रहर आसन मांडून वसलीस म्हणजे स्वातंत्र्यदेवता कंदंबावर सुप्रसन्न होईल अशी का तुझी कल्पना आहे ?

तेज० : होय. अशी माझी कल्पनाच नव्हे, तर असा माझा दृढ विश्वास आहे. सहस्रावधि करांनी सागरास मिठी मारणाऱ्या भागीरथीप्रमाणे स्वातंत्र्य-गंगेचा उगमहि टीचभर लांबीरुदीच्या क्षेत्रांतच होत असतो. आज स्वातंत्र्याच्या रणांगणावर मी एकटीच वावरतांता दृष्टीस पडल्ये तरी उद्यांच्या सूर्यनिं धरणिमातेचें पहिले दर्शन करण्यापूर्वी मी तें रणांगण सहस्रावधि स्वातंत्र्यवीरांनी गजबजून सोडीन; आणि त्यांच्या प्रचंड आत्मयज्ञाने स्वातंत्र्यदेवतेला कंदंबावर सुप्रसन्न होऊन वरप्रदान करण्यास हमखास भाग पाडीन.

कंदर्पः पण तुझ्या या कृत्यानें कदंब राष्ट्रांत यादवीचा वणवा पेटून त्याचा सर्वस्वनाश होईल याची तुला कांहीं शुद्ध आहे का ?

तेज० : गुलामगिरीच्या रौरवांत वर्षनिवर्ष सडत-कुजत-मरत पडण्यापेक्षां स्वातंत्र्याप्रीत्यर्थ पेटविलेल्या यादवीच्या होमकुण्डांत कदंब राष्ट्र एकदम जळून खाक झाले तरी त्यांत त्याचें परमकल्याणच आहे.

कंदर्पः तेजस्विनी, मातंगेश्वराच्या मनांत कंदंबाच्या स्वातंत्र्याचा अभिलाष बिलकुल नाहीं. तो आपले राज्य आपणांस परत देणार आहे.

तेज० : शक्य नाहीं. आपण होउन घर चालून आलेली काढव राजलक्ष्मी घरावाहेर वालवून लावण्याइतका मात्रेश्वर खुळा नाहीं. महाराज, राज्ये परत देण्यासाठी जिकली जात नसतात. चावून—गिळून—पचवून टाकण्यासाठी जिकली जात असतात. मात्रेश्वर विलंदर भास्ता आहे. प्रारंभी तो किंतीहि गोड बोलला तरी शेवटी तो आपणांस तोंडघशी पाडल्यावांचून खास राहणार नाहीं.

कंदर्प : छे. शक्य नाहीं. मात्रेश्वर माझी अशी फसगत कालत्रयीं करणार नाहीं. तो माझा राजमुगुट फिरून माझ्या मस्तकावर निःसंशय स्थापन करील.

तेज० : पण त्यांत अर्थ काय ? स्वपराक्रमानें संपादन केलेले राज्यवैभव भ्याइपणानें परक्यांच्या पायावर प्रथम अर्पण करून मग त्याचा कृपाप्रसाद म्हणून ते फिरून उपभोगण्याची हांव धरणे म्हणजे शुद्ध मुद्रांपणाचे लक्षण आहे. या समाधीच्या गर्भात शयन करणाऱ्या आपल्या पराक्रमशाली पित्यानें कंदवाचा राजमुगुट लोकांच्यापुढे भिकेची झोळी पसरून कमावलेला नाहीं; स्वतःच्या वाहुवलानें संपादन केलेला आहे. तेव्हां आपणहि तो स्वपराक्रमाच्या हक्कानेच शिरावर धारण केला पाहिजे; परक्यांच्या दयेचे लांछन म्हणून धारण करता कामा नये. त्यापेक्षां आपले हें मानी मस्तक राजमुगुटावांचून विशेषित राहिलें तरी बेहेत्तर आहे.

कंदर्प : छे-छे-छे. तेजस्विनी, स्वातंत्र्याच्या वेडानें पिसाळलेली तूं एक शुद्ध पागल बायको आहेस !

तेज० : होय खरोखरच मी स्वातंत्र्याच्या वेडानें भ्रमिष्ट झालेली एक पागल बायको आहे. पण दुनियेत पागल कोण नाहीं ? हें जग म्हणजे एक जंगी पागलखानाच आहे.—

१४ पद—गळल. “कियामत सरपे आई है०—”

जगीं हा खास वेडचांचा । पसारा माजला सारा ॥
 गमे या भ्रान्त संसारी । धुवाचा ‘वेड’ हा तारा ॥ धृ० ॥
 कुणाला वेड कनकाचे । कुणाला कामिनी जाचे ॥
 भ्रमानें राजसत्तेच्या । कुणाचे चित्त तें नाचे ॥ १ ॥
 कुणाला देव बहकावी । कुणाला देश चळ लावी ॥
 कुणाची नजर धमच्या । निशेने धुंदली भारी ॥ २ ॥
 अशा या विविध रंगांच्या । पिशयांच्या लहरबहरीनीं ॥
 दुरंगी दीन दुनियेची । जवानी रंगली सारी ॥ ३ ॥
 मग असल्या वेडचांच्या बाजारांत मी एकटीच तेवढी शहाणी कोठून

असणार ? आणि खरें विचाराल तर मला शहाणे रहाण्यांत आनंदाहै वाटत नाही. ज्याला आपला प्रिय विषय हस्तगत करून घ्यावयाचा असेल त्याने त्याकरितां वेडेंच बनलें पाहिजे. त्यांतुनहि स्वातंत्र्यासारखा श्रेष्ठ पुरुषार्थ तर असल्या वेडावांचून सिद्ध होणे केवळ अशक्यच आहे. जगांतील सर्व महत्कार्याचा उदय वेडाच्या उदरीच झालेला आहे. वेड हेच महत्कार्यसिद्धीचे रहस्य आहे—परमयशाची गुरुकिली आहे.

कंदर्प : तेजस्विनी, तुझ्या वेडाला आज उन्मादाचे अगदी भरतें आलेले आहे.

तेज० : होय. माझ्या वेडाला आज भरतेंव आलेले आहे. आजचा काळच तसा आहे. आणि त्यांत या स्थलाचीहि भर पडलेली आहे. हें आपल्या निस्सीम स्वातंत्र्यभक्त पित्याचे समाधिस्थान—मृणजे स्वतंत्रतादेवीचे साधात् क्रीडांगण आहे—क्षात्रवृत्तीचे प्रत्यक्ष उगमस्थान आहे. येथील पशुपक्षीच काय, पण जड मूढ पाषाणमुद्दां स्वातंत्र्याच्या वेडानें पिसाळून जाऊन आपल्या मुक वाणीने स्वातंत्र्याची दिव्य कवर्णे गातात—व आपल्या मुग्ध अचलतेने वीरवृत्तीच्या स्वैरलीला करितात. मग माझ्या-सारख्या जिवंत मनुष्य प्राण्याच्या अंगांत या ठिकाणीं अशा निकराच्या प्रसंगीं स्वतंत्रतादेवीचा संचार झाल्यास त्यांत आश्चर्य काय ? या पवित्र स्थानाचा महिमाच तसा अगाध आहे. खरें पाहिले असतां आपल्यालामुद्दां येथे स्वातंत्र्याचे दिव्य स्फुरण चढले पाहिजे व आपले अंतःकरण देखील वीररसाच्या उन्मादाने बेहोषपणे नाचू लागले पाहिजे. परंतु दुर्दृष्ट या देशाचें की असल्या लोकोत्तर स्वातंत्र्यवीराच्या पोटीं जन्म घेऊन आपणांस या ठिकाणीं पारतंत्र्याचे पोवाडे गाण्यास व भीरुषणास शहाणपणाच्या नांवाने आळविष्ण्यास शरम वाटेनाशी झाली आहे. खरोखर, आपण या पवित्र भूमीवर पाऊल टाकून तिचा उपमर्द केला आहे—तिची विटंबना केली आहे. धि:कार—धि:कार असो आपणाला आणि आपल्या पौरुषाला !

कंदर्प : आपले प्रामाणिक मत वोलून दाखविल्याने जर या स्थानाची विटंबना होत असेल तर हें स्थान स्वतंत्रता देवीचे क्रीडांगण होण्यास अपात्र आहे असेच मोठ्या खेदाने म्हणणे भाग आहे.

तेज० : अप्रामाणिक माणसांना प्रामाणिक मते असतात असें म्हणणे म्हणजे जगाच्या डोळ्यांत धूळ फेकणे आहे. प्रामाणिक मतांचा उदय नेहेमी प्रामाणिक अंतःकरणांत होत असतो.—अप्रामाणिक अंतःकरणांत होत नाही.

कंदर्प० : मृणजे ? माझे अंतःकरण प्रामाणिक नाहीं अशी तुझी समजूत आहे ?

तेज० : समजूतच काये पण अशी माझी वालंबाल खात्री होऊन चुकली आहे. प्रामाणिक अंतःकरणे विरक्त आणि निर्भय असतात—विलासी आणि म्हाड असत नाहीत; आणि त्यांना स्वातंत्र्य प्रिय असते—पारतंत्र्याचा विटाळहि त्यांस खपत नाही. मुखोपद्मोगंच्या तामसी लालसेने रौवांत उडी घेण्यास सिद्ध व्हावयाचे आणि वेशरमणाने प्रामाणिक अंतःकरणाचा व प्रामाणिक मतांचा डौल मिरवावयाचा म्हणजे ही शुद्ध मौदेगिरी आहे. आपल्या सारख्या विलासी भेकडाला मुळी मतच असणे शब्द नाही. मग प्रामाणिक मतांच्या बाता कशाला ?

कंदर्प० : म्हणजे तुझ्या मताने मी अगदी नादानांतला नादान ठरलो एकूण !

तेज० : वेशक ठरलांत. महाराज प्रतापादित्यासारख्या अद्वितीय स्वातंत्र्यभक्ताच्या उदरी आपल्यासारखा कुलांगार कसा पैदा झाला हेच मला समजत नाही. आपण आपल्या रक्ताचे सिचन करून वाढीस लावलेला स्वातंत्र्याचा दिव्य कल्पवृक्ष आपल्याच पोटीं जन्म घेणारा कुलकलंक दिवटा समूळ छेदून पाढणार आहे असे जर आपल्या जन्मकाळीं महाराजांना कढळें असते तर आपल्या वालमुखांतून पहिला रोदनस्वर निघण्यापूर्वीच त्यानी आपल्या नरडीला नख देऊन आपल्या स्वतःच्या हाताने आपला कुलक्षय करून घेतला असता व आपल्या प्रिय मातृभूमीवर ओढवणारी ही दुर्धर भावी आपत्ति निःसंशय तेव्हांच टाळली असती. कंदर्प महाराज, व्यर्थ—व्यर्थ—तुम्ही आपल्या दिव्य मातापितरांच्या कुशीत जन्मास आलांत व आपल्यावरोवर आपल्या पूर्वीच्या आणि पुढच्या वेचाळीस पिढचांना नरकाचा रस्ता खुला करून दिलांत. यापेक्षां मिकारडच्या ओईवापांच्या पोटीं जन्म घेऊन कोठें तरी उकिरडच्यावर कुत्र्यामांजराप्रमाणे लोळत पडला असता तर आज या काढव राजकुलाचे—राजसिहासनाचे—राजमुगुटाचे असे धिडवडे तरी जगांत झाले नसते. महाराज प्रतापादित्यांचा पुत्र आपल्या सिहासनावर आपल्या कटूचा दुस्मानाला बसवून एखाद्या गुलामप्रमाणे त्याच्या पायावर लोटांगणे—छे—नाही—नाही—मला ती कल्पनासुद्धां करवत नाही—

कंदर्प० : वसू, तेजस्विनी वसू कर. यापुढे तुझे हे कठोर वाग्वाण मला सहन होत नाहीत.—खरोखरच मी मामदे—नादान—नालायक आहे. काढ—आपल्या कमरेची तलवार काढ आणि प्रतापादित्यांनी जे केले नाहीं तें करून मला आणि आपल्या राष्ट्राला या गुलामगिरीच्या लांछनापासून मुक्त कर. वे—तुझ्या तलवारीने तुटून पडण्यासाठी माझे पातकी मस्तक मी तुझ्यापुढे करीत आहे—तें एका घावासरणी धडापासून वेगळे कर.—आणि मग खुशाल आपला मार्ग धर. (तिच्यापुढे गुडधे टेकून बसतो).

- तेज० : कदंबाच्या स्वातंत्र्याप्रीत्यर्थे तलवारीने तुटून पडण्यासाठी आपले मस्तके माझ्यापुढे करण्याएवजी पारतंत्र्यापासून संरक्षण करण्यासाठी तलवार धारण करण्यास आपण आपला हात माझ्यापुढे कां करीत नाही.
- कंदर्प० : कदंबाच्या स्वातंत्र्यरक्षणासाठी तलवार धरण्यास मला हातच राहिलेला नाही. मातंगेश्वराच्या तहनाम्यावर सही करून मी तो आधींच कलम करून घेतलेला आहे.
- तेज० : कादंब राजसिंहासनावर पहिले पाऊळ ठेवतांना केलेल्या प्रजापालनाच्या प्रतिज्ञा ज्यांना विनिर्दिकत मोडता आल्या त्यांना मातंगेश्वराशी केलेला तहनामा धुडकावून देण्यास एवढा संकोच कां वाटावा ?
- कंदर्प० : संकोच वाटत नाही.—भीति वाटते. तहनामा धुडकावून मातंगेश्वराशी लहण्यास उभे राहण्याची मला हिंमत होत नाही.
- तेज० : तर मग चला—उठा. तुमच्यासारख्या वेहिमती—नादान पुरुषाच्या रवताने आपली तलवार विठ्ठलण्याची मलाहि इच्छा नाही. चला—जा. यापुढे एक अक्षरहि आपणाशी बोलण्याला मी तयार नाही. इतकेच नव्हे तर महाराज प्रतापादित्यांच्या समाधीशेजारी उभा राहून जो निलंजपणाने गुलामांच्या गुलामालहि न शोभणारी नामदर्पणाची भाषा बोलतो त्या घंटाचे अतःपर मुखावलोकनहि करावेसै मला वाटत नाही. (झटक्याने जाऊ लागते).
- कंदर्प० : (तेचा हात धरून) तेजस्विनी—तेजस्विनी—आपल्या प्रेमाचा असा शेवट घ्यावा ना ?
- तेज० : (हात सोडवीत) चला—सोडा माझा हात. आपल्यासारख्या बलीबाच्या हातांत देण्यासाठी देवाने हा तेजस्विनीचा हात निर्माण केलेला नाही. या तेजस्विनीचे पाणिग्रहण करण्याचा अधिकार स्वातंत्र्याप्रीत्यर्थ शस्त्र-ग्रहण करणाऱ्या समरधीर वीरालाच फक्त आहे; इतरांना नाही. (हात सोडवून निवून जाऊ लागते; इतक्यांत हालाहल शिपायांसह प्रवेश करतो).
- हाला० : तेजस्विनी, थांब. एक पाऊळ पुढे टाकू नकोस. तू कैदी आहेस.
- तेज० : कैदी ! कोणाची कैदी ?
- हाला० : आमची कैदी.
- तेज० : तुमची कैदी ! छे—तुमच्यासारख्या भुरटच्यांची कैदी ही तेजस्विनी कधींच होऊ शकणार नाही. चला, माझ्या वाटेतून दूर सरा. नाहीतर तलवारीने मला माझा रस्ता मोकळा करून घ्यावा लागेल. (तलवार उपसते).

हाला० : तुझ्यांजवळ तलवार आहे आणि आम्ही तलवारी घरी ठेवून आले आहोत वाटते ? शिपायांनो, पकडा हिला आणि ही तलवार चालवील तर लष्करी शिस्तीप्रमाणे तुम्हीहीं आपल्या तलवारी चालविण्यास मार्गे-पुढे पाहूं नका. (शिपायी तेजस्विनीस गराडा घालून तलवारी उपमूळ लागतात).

कंदर्प० : (एकदम पुढे होऊन) थांवा-तलवारी उपस्थ्याचे कारण नाही. हाला-हल, तेजस्विनीला पकडण्याचा तुम्हांला कोणी हुकूम दिला ?

हाला० : सौदामिनी राणीसाहेबांनी—सरकार.

कंदर्प० : सौदामिनी राणी कधी झाली ? आणि असले हुकूम सोडण्याचा अधिकार तिला कोणी दिला ?

हाला० : ते काहीं आपल्याला ठाऊक नाहीं. मी लष्करी शिस्तीचा माणूस आहे. मला हुकूम मिळाला—मी त्याची फीरन तामिली करण्यास दौडत आले.

कंदर्प० : लष्करी शिस्तीच्या माणसाने वाटेल त्याचे हुकूम पाळावयाचे असतात वाटते ? चला—तलवारी म्यान करा आणि तेजस्विनीला आपल्या वाटेने जाऊ द्या.

हाला० : जशी सरकारांची आज्ञा. (शिपायांस) शिपायांनो, तलवारी म्यान करा आणि तेजस्विनीचा मार्ग मोकळा सोडा. (शिपायी तसे करतात).

कंदर्प० : तेजस्विनी, तलवार म्यान कर आणि आपल्या वाटेने निघून जा. तुझे कंदर्पविरचे प्रेम उडालें असले तरी कंदर्प तुझ्या प्रेमाच्या जाळचांतुन अजून पुरा वाहेर पडलेला नाहीं. तेव्हांन निदान तूर्त तरी आपल्या डोळ्यां-देखत तो तुझा या लोकांकडून असा अपमान होऊं देऊ इच्छित नाहीं. जा—आपल्या वाटेने तुझी इच्छा असेल तिकडे निर्भयपणे निघून जा.

तेज० : नाहीं. मी अशा तन्हेने येथून जाऊ इच्छित नाही. तलवारीने आपली मुक्तता करून घेण्याचे सामर्थ्य माझ्या मनगटांत असतां आपल्या कृपेने झालेली सुटका मी मान्य करावी हें मला योग्य वाटत नाहीं. मी आपली शत्रु आहे आणि येथून मुक्त होतांच आपल्याविरुद्ध वंडाचे निशाण उभारण्याचा माझा निश्चय झालेला आहे. तेव्हांन मागच्या पुढच्या गोष्टीचा नीट विचार करून मग काय करावयाचे असेल ते करा.

कंदर्प० : सर्व गोष्टीचा विचार करूनच मी या वेळी वागत आहे. तुझ्यावरचे प्रेम झुगाऱून देऊन ज्या दिवशी तुझे शत्रुत्व करण्याची माझ्यावर पाली येईल त्या दिवशी तुझे शत्रुत्व करण्यास मी माधार घेईन असें तूं समजून नकोस. पण आज माझ्या या स्वातंत्र्यभक्त पित्याच्या समाधीशेजारी

मी परक्यांचा गुलाम बनलों असलों तरी तुळ्यासारख्या स्वातंत्र्यनिष्ठ
स्त्रीला माझ्या पक्तीला बसवावयाला माझें मन मला सोंगत नाही.
जा—(हालाहलास) हालाहल, तुम्ही आपल्या लोकांनिशीं राजवाड्यांत
परत जा.

हाला० : जणी सरकारांची आज्ञा (शिपायांस) शिपायांनो, लष्करी शिस्तीप्रमाणे
राजवाड्यांत परत चला. (शिपायांसह निघून जातो).

तेज० : या समाधीच्या क्षणेक सात्त्विक्याचा आपल्या मनावर एवढा परिणाम
झाला असेल तर अनुभवानें यापुढे आपण आपल्या या समाधिस्थ
पित्याच्या चारिच्याचेच अनुकरण कराल असा मला दृढ विश्वास वाटतो.

कंदर्पे : अनुभवानें माझ्या सर्व कल्पना खोटधा ठरल्या तर प्रेमाप्रमाणे तत्त्वानेहि
मी तुझाच होईन ही खात्री ठेव.

तेज० : तर मग महाराजांनी या समाधीच्या नित्य दर्शनानें स्वतंत्रता देवीची
एकनिष्ठपणे आराधना करावी. म्हणजे स्वातंत्र्यदेवता हा सुप्रसंग लव-
करच घडवून आणल्यावांचूत रहाणार नाही. महाराज —

१५ पद-केदार गोडा—एकताला “वंदितं पदाम्बुजम्”

देवता स्वतंत्रता ॥ मधु—मधुरालापिनी । सकल
विश्वमोहिनी ॥ ध्रु० ॥ वितरि दिव्यानंद ॥ गौरवुनी ।
अति सुरसा । वीर—रसा ॥ १ ॥ (निघून जाते).

कंदर्पे : (स्वगत) झाले—आतां माझें जीवित निःसार झाले ! येथून पुढे माझ्या
नशिवी दुःखावांचून कांहींच उरलें नाहीं ! परमेश्वरा, माझ्या आशेचा
असा शेवट ब्हावा ना ? पण तूं तरी काय करणार ? मी स्वतःच्या
हातानेच आपला सर्वस्वनाश करून घेतला. हिंमत धरून मी जर
स्वातंत्र्ययुद्धास सिढ झालों असतों तर तेजस्विनीनें माझा असा धि:कार
कां केला असता ?—पण ! पण मला अजूनहि युद्धास सिढ होतां येणार
नाहीं कां ? कां—कां—कां होतां येणार नाहीं ? माझ्या अंतःकरणांतील
स्वातंत्र्यप्रेम अजून जळून खाक झालेले नाहीं आणि माझ्या विक्रमशाली
पित्याचें माझ्या अंगांत खेळणारे रक्तहि अजून गोठून आटून गेलेले
नाहीं. मग माझ्या देशाच्या स्वातंत्र्याचें रक्षण करण्यासाठी रणांगण
जागविण्याला मला हरकत काय !—छे—हरकत तर कांहींच दिसत
नाहीं. मग विलंब कां ?—तेजस्विनीच्या पाठोपाठ स्वातंत्र्याच्या रणां-
गणाकडे मी एकदम धाव कां घेऊ नये ?—मना—चल, हिंमत धर—
आणि तेजस्विनीच्या मागून जाण्यास तयार हो. (जाऊ लागतो—पण
पुनः थांवून)—पण तेजस्विनीच्या मागून मी गेलों तर सौदामिनी

काय म्हणेल ?—छे—या सौदामिनीने तर माझा अगदीं सारखो पिच्छा पुरविला आहे. पण ते कांहीं नाहीं. तेजस्विनीच्या प्रेमास पात्र बङ्गावयाचे असेल तर सौदामिनीचा त्याग मला केलाच पाहिजे.—पण तिचा त्याग मी करणार तरी कसा ? तिने तर माझे जीवित अंतवर्हाहि व्यापून टाकिले आहे.—पण छे—मनाचा तिधीरच केला तर त्यांत कांहीच कठीण नाहीं. (विचार करून) होय—निर्धार केलाच पाहिजे. या समाधिस्थ थोर स्वातंत्र्यवीराच्या पोटीं जन्मास येऊन हें रणभीरुषणाचे लांछन मीं आपल्याला कसे लावून घ्यावें ? (पुनः विचार करून) वस्. ज्ञाला निश्चय कायम. या माझ्या समाधिस्थ पित्याच्या साक्षीने मी युद्धाची प्रतिज्ञा करतो. आणि आतांच्या आतां परत राजवाड्यांत जाऊन व सौदामिनीचा संबंध तोडून मांतरेशवराचा तहनामा धुडकावून देतो.—(समाधिपुढे नम्र होऊन) हे स्वातंत्र्यवीरा—तुझा अदृश्य वरदहस्त माझ्या मस्तकावर ठेव आणि माझा निश्चय पार पाडण्याचे मला सामर्थ्य दे. (उठून) वस्—आतां—

१६ पद-शंकरा—त्रिताल. “कपटमया माया०—”

प्रलय—महाकाला ॥ भेरिनादें । जागवोनी । चेतवीतो ॥
घोर संगरानला संहारा ॥ ध्रु०॥ मदोन्मत्त खल—दल
बलिदाना । करोनि वीर—कुला । मिळविन यश; वा
सेवुनि मरणा । साधिन सद्गति शुभंकरा ॥ १ ॥

[त्वेषानें निधून जातो].

प्रवेश ३ रा

[राजवाढा. सौदामिनी, शिशुपाल पशुपाल प्रवेश करतात.]

सौदा० : (रागाने) लबाड—पाजी—चोर कोठले ! जातांना मी तुम्हाला वारंवार वजावून ठेविले होतें. तरी तुम्ही अखेरीस पाजीपणा करावयाचा तो केलातच.

शिशु० : सरकार, देवाशंपथ मी ही वातमी सरकारांच्या कानावर घातली नाहीं. सौदा० : तू घातली नसलीस तर या चोराने घातली असेल.

पशु० : नाही सरकार. भीलेनाथ साक—मी सुढां घातली नाहीं.

सौदा० : मग कोणी हा पाजीपणा केला ?

शिशु० : तेजस्विनीच्या दासींनी लवंडिच्यांनी हा सारा घोटाळा केला, सरकार.

सौदा० : तेजस्विनीच्या दासींनी ? त्या सटव्या येथे आल्या कशा ? आणि तुम्हांला पहाण्यावर ठेविले असतां आंत शिरल्या कशा ?

पशु० : आंत शिरण्याची त्यांची काय छाती होती ? एवाद्या जबरदस्त डाकू-
प्रमाणे या माझ्या तलवारीचे टोंक त्यांच्या छातीला भिडवून मी त्यांना
येथे दगडासारखे डांवून ठेविले होते. भोलेनाथ !

सौदा० : मग त्यांनी ही वातमी महाराजांच्या कानावर कशी घातली ?

पशु० : खुद महाराजाच वाहेर आले त्याला काय करणार ? आम्ही दोघांनी
आपला हुकुम तंतोतंत पाळला. पण महाराजांनीच आपल्या विस्तृद्व बंड
उभारले त्याला आमचा उपाय काय ? भोलेनाथ !

सौदा० : ते कांहीं नाहीं. तुम्ही दोघेहि कितुरी बदमाष आहांत हेंच खरे.

शिशु० : सरकार मालक आहेत. तेव्हां आम्ही गरिबांनीं काय वोलावें ?

पशु० : पण हें लांडग्याच्या अपराधावद्दल कोंकरांना वडविंगे आहे एवढे मात्र
बोलल्यावांचून रहावत नाहीं. भोलेनाथ !

सौदा० : (चवताळून) वस. असली काजील वडवड नको आहे मला. तुमच्या-
सारख्या लकंग्यांना यापुढे राजवाड्यांत राहू देणेसुद्धा धोक्याचे आहे.
तेव्हां चला-आपले विन्हाड बाजले उचलून आतांच्या आतां राज-
वाड्याच्या वाहेर व्हा.

शिशु० : सरकार, खरोखरच आम्ही गुन्हेगार नाहीं. वाटेल त्याची शपथ घेऊन
सांगतों.

पशु० : वाटेल त्याची कशाला ? खुद सरकारांचीच शपथ घेऊन सांगतों,
भोलेनाथ ! तेव्हां सरकारांनी आमच्यावर दया करावी.

सौदा० : काय लोंचट कुत्रे आहांत रे तुम्ही ? चला-या वेळीं माझे डोके संतापानें
तापून गेले आहे. तेव्हां माझ्या समोरून पहिल्याने काळे करा. नाहीं तर
गिपायांकून लाशा घालवून मी तुम्हांला वाहेर काढवीन. चला-

शिशु० : तर मग नाइलाज आहे आमचा.

पशु० : भाटीच पिले खाऊ लागल्यावर कोणाकडे दाद मागावयाची ? (हळूच)
शिशुपाल, काढ पाय. नाहीं तर गंडांतर आलेच, भोलेनाथ ! (जातात).

सौदा० : (स्वगत) आतां काय करावें ? महाराजांची गांठ पडण्यापूर्वी हाला-
हलानें तेजस्विनीला कैद केली असली तर ठीक. नाहीं तर ही चंचल
स्वभावाची स्वारी पुनः विथरल्यावांचून रहावयाची नाहीं. (हालाहल
प्र.क.).

हाला० : राणीसरकार-

सौदा० : कोण ?

हाला० : सेनापति हालाहल-

सौदा० : हालाहल, तेजस्विनीची व्यवस्था लागली ?

हाला० : नाहीं सरकार.

सौदा० : नाही ? म्हणजे ! कां लागली नाही ?

हाला० : कथी लागणार ? सरकारांच्या हुकुमाप्रमाणे मी तिळा कैद केले. लष्करी शिस्तीप्रमाणे माझें तें कामच होतें. पण खुद महाराजांनी मध्ये पडून तिळा सोडून दिले. तेव्हां मी काय करणार ? मी लष्करी शिस्तीचा माणूस. मला महाराजांचा हुकुम मानणे भाग पडले.

सौदा० : काय म्हणतां ? तुम्ही तिळा कैद केले असतां महाराजांनी मध्ये पडून तिळा सोडून दिले ?

हाला० : यांत काय संशय ? मी लष्करी शिस्तीचा माणूस—खुद महाराज मध्ये पडले नसते, तर आपलंया हुकुमाविस्त्रद्ध मी प्राण गेला तरी गेलों नसतो. शंका येत असल्यास माझ्या शिष्यांना सरकारांनी विचारून पहावे.

सौदा० : “सौदामिनी राणीसाहेबांनी तेजस्विनीला कैद करण्याचा मला हुकुम केला आहे” असें तुम्ही महाराजांना सांगितले नाहीं ?

हाला० : सांगितले तर. अगदीं वरोवर. आपण उच्चारलेल्या शब्दांतच मी महाराजांना बजावले. पण उपयोग काय ? आपले नंब सांगतांच त्यांच्या पायाची आग मस्तकाला चढून त्यांनी आपल्यावरच मोर्चा लावला आणि “सौदामिनी राणी नाही व तिळा असले हुकुम सोडण्याचा अधिकार नाहीं.” असें मला उलट ठांसून बजावून तेजस्विनीला सोडून दिले. मग मीं काय करणार ? मी लष्करी शिस्तीचा माणूस. मला—

सौदा० : वस. तुमचे लष्करी शिस्तीचे आखण कडवे नको आहे मला. माझा हुकुम मोडून तुम्ही तिळा सोडून दिलेले ना ? तर मग चला चालते व्हा माझ्या डोळ्यास मोरून. लष्करी शिस्त पाळण्याला तुम्ही अगदीं अगदीं नालायक आहांत. व्यर्थ व्यर्थ तुमच्यासारख्या लपोट शंखाला मीं एवढ्या हुचावर चढविले. मोराचीं पिसें चिकटविल्यानें कावळा कांही केकावत नाहीं हेच खरें—चला निवा येथून. चालते व्हा—

हाला० : महाराजांनाही न जुमानण्याचा सरकारांनी हुकुम केला असतां तर—

सौदा० : वस. जास्त वटवट लावू नका. तुमच्या आगळिकीने माझे मस्तक अगदीं फिरून गेले आहे. चला चालते व्हा माझ्या समोरून—सारा चोरांचा वाजार माजला आहे !

हाला० : ठीक आहे. जशी सरकारांची आज्ञा. मी लष्करीं शिस्तीचा—(सौदामिनी डोळे वटारते). राहिले. चाललो मी. (जातों).

सौदा० : (स्वगत) हालाहलनें सांगितलेली हकीकत ऐकल्यापासून माझ्या अंगाचा कसा भडका उडाला आहे. मी राणी नाहीं काय ? असले हुकुम

सोडण्याचा मला अधिकार नाहीं काय? छे-छे हा अपमान थगदीं असहा आहे, कंदर्प-कंदर्प-आणखी दोन दिवस गमजा करून घे. मातंग युवराजाचा पाय राजधानीच्या वेशीला लागला कीं सौदामिनी कोण आहे व तिचा अधिकार काय आहे याचा प्रत्यय मी तुला ताबडतोव आणून देईत. खूप समजून ऐसा.—

१६ पद. शंकरा-व्रिताल. “गुणिय नसो डरियो०—”

नमविन मी पदीं या ॥ त्वरित तुज; हा, पळ नलगे,
गर्व हराया ॥ श्रू० ॥ मानधना मी राजवाला ॥ खर
अवमाना । साहिन का या ? ॥ १ ॥

[कंदर्प प्रवेश करतो].

कंदर्प : (स्वगत) वस. आतां एका झटक्यासरशी सौदामिनीच्या प्रेमाची वेढी तोडून टाकून लढाईची नौवत ठोकण्याचा हुकुम सोडतो. (पाहून) पण ही पढा सौदामिनी येथेच उभी आहे. तेव्हां आतां जिवाचा धडा करून येथल्या येथेच निकाल करून टाकू. उगाच विलंब लावण्यांत अर्थ नाहीं- पण इच्यांनी भाषणाला सुरुवात कशी करावी? (विचार करतो).

सौदा० : (पाहून) कोण उभे आहे ते ?

कंद० : (स्वगत) मना, हो तयार, शब्दांनो, तोंडांत अडखळू नका.

सौदा० : (पुनः) कोण उभे आहे तें?

कंद० : मी—कंदर्प—कंदवाचा राजा—

सौदा० : असें? आपण? कंदर्प! कंदवाचे राजे! ठीक आहे. पण कंदवाच्या राजांची स्वारी एकटीच कोणीकडे फेरफटक्याला गेली होती?

कंद० : तेजस्विनी राजवाडा सोडून गेली. तिची भेट घेण्याला गेलें होतों.

सौदा० : तिने भेटीचे निमंत्रण पाठविले होते वाटते?

कंद० : निमंत्रणाची जरूर काय? भेट घ्यावीसे वाटले—भेट घेऊन आलों.

सौदा० : असें! सकाळी दरवारांत तिने एवढी शोभा केली त्याचे मनाला काहीच वाटले नाहीं आ!

कंद० : काय वाटावयाचे? शोभेची लाजलज्जा स्वतंत्र वाण्याच्या स्वाभिमानी पुरुषाला. स्वाभिमानशून्य गुलामाला काय त्याचे? गुलामाला मान आणि अपमान दोन्ही सारखेच!

सौदा० : गुलामाला मान आणि अपमान सारखे असतील. पण आपण काही गुलाम नाही.

कंदर्प : नांवाने गुलाम नसेत कदाचित्. पण स्थितीने गुलामगिरीचाच अनुभव मला पदोपदीं येत आहे.

सौदा० : पण पदोपदी प्रत्ययास येणारी गुलामगिरी आपण मुकाटधाने सहन कां करता ?

कंदर्प : यापुढे ती सहन करावयाची नाही—एवढेच नव्हे तर या क्षणी तिचा पाश तोडून टाकावयाचा असाच मी निश्चय केला आहे.

सौदा० : खरे ?

कंदर्प : खरे म्हणजे ? खरेच खरे—अगदी लाख वेळां खरे ! इतकेच नव्हे तर हा निश्चय तावडतोब अमलांत आणण्याकरितां, सौदामिनी, मातंगेश्वराशी केलेला तह कुगाळून देऊन आतांच्या आतां युद्धाचा पुकारा करण्याचेहि मी ठरविले आहे.

सौदा० : (स्वगत) स्वारी फारच जोरांत आलेली दिसते. तेव्हां साध्या मात्रेने काम भागणार नाही. चांगले अवसान अंगांत आणले पाहिजे. (उघड) बरे, पुढे ?

कंदर्प : पुढे काय ? तुला माझें करणे पसंत आहे की नाही सांग. पसंत असेल तर आपला स्नेह कायम आहे म्हणून समज. नाहीं तर हींच आपली उभय-तांची अखेरची मुलाखत.

सौदा० : असे ? तर मग ही कट्चार घ्या आणि या माझ्या छातींत खुपसून या आपल्या अखेरच्या मुलाखतीचीं अखेर करून टाका.

(कट्चार पुढे घरत्ये).

कंदर्प : मोठी विलक्षण वायको दिसत्येस तूं !

सौदा० : दिसत्ये कां ? मी विलक्षण आहेच. पण मी विलक्षण असल्ये अगर सुलक्षण असल्यें तरी आपल्याला काय करावयाचें ? आपल्याला माझ्या-पायून त्रास होत आहे. तेव्हां या वीतभर पात्याच्या मदतीने त्यांतून आपण आपली कायमची सुटका करून घ्या आणि आपल्या मागलिलागा.—कां ? आपण असे मार्गे कां सरलांत ? आपल्याला हिमत होत नसेल तर मीच आपला मार्ग मोकळा करून देत्ये. देवा घे या जनाथ अबलेला पदरांत—(कट्चार उरांत भोसकून घेण्याचा आविर्भाव दाखवित्ये).

कंदर्प : (तिचा हात धरून) हां—हां सौदामिनी हे काय ?

सौदा० : (हात सोडविण्याचा वहाणा करीत) सोडा—सोडा माझा हात. महाराजांचे आतां माझ्यावर पूर्वीचे प्रेम राहिलेले नाही.—महाराजांना माझा तिटकारा वाटू लागला आहे आणि आपल्या मानगुटीची ही साडेसाती केव्हां सुटेल असे महाराजांना होऊन गेले आहे. मग आता मला जिवंत राहून करावयाचे काय ?—सोडा—सोडा माझा हात.—मरू घ्या मला.—

कंदर्प : हे तुझें कांहीं तरी तर्कट आहे. माझे तुझ्यावरील प्रेम रतिभरहि कमी ज्ञालेले नाही. अगर मला तुझा तिटकाराहि वाटू लागलेला नाहीं.-

सौदा० : हा नुस्ता मानभावीपणा आहे. महाराजांचे माझ्यावर पूर्वीप्रिमाणे प्रेम असतें तर माझ्या सहवासांत महाराजांना पदोपदीं गुलामगिरीचा अनुभव खास आला नसता व महाराजांनी अखेरच्या मुलाखतीचे नाव माझ्यासमोर केव्हांहि काढले नसतें.-

कंदर्प : माझी चूक ज्ञाली. क्षमा कर. आतां फिरून मी तुझ्यासमोर अखेरच्या मुलाखतीचे नांव प्राणांतीहि काढणार नाहीं. सोड. ती कटधार दे इकडे. (कटधार हिसकावून घेतो.)-

सौदा० : ध्या-खुशाल ध्या ती कटधार ! जगांत कांहीं एवढीच एक कटधार नाहीं.- (जाऊं लागत्ये).

कंदर्प : (तिला धडवून) छे-दुसऱ्या कटधारीनेहि मी तुला मरू देणार नाहीं. तुला जगलेच पाहिजे आणि तेहि माझ्या सहवासांतच जगले पाहिजें.

सौदा० : छे.-मला जगावयाचे असले तरी आपल्या सहवासांत तर यापुढें मी प्राण गेला तरी जगावयाची नाहीं. मी आपली खुशाल एखाद्या मठांत जाईन आणि तेथे जन्मभर जोगीण बनून राहीन.-चला-सोडा माझी वाट.-मला जाऊं द्या. राजवाड्यांत राजाची रखेली म्हणून रहाण्यपेक्षां मठांत देवाची सेवेकरीं होऊन रहाणे शतपटीने चांगले.- (जाऊं लागत्ये).

कंदर्प : (तिला धडन) छे-तुला जसें मरता यावयाचे नांहीं तसे जोगीणहि बनतां यावयाचे नाहीं. तुला राणीच ज्ञाले पाहिजे आणि येथे राजवांड्यांत आमच्याजवळच राहिले पाहिजे. चल-हा पहा मी लढाईचा वेत रद्द केला-आणि तुक्की सत्ता मान्य केली.-आतां तुझे म्हणणे काय ?

सौदा० : आपण नेहेमींच असं सोंग आणतां. पण आतां कांही मी आपल्या लाघवी वोलण्याला फसावयाची नाही. तेजस्विनी आपला वाटेल तेव्हां, वाटेल तेथें, वाटेल त्याच्या समक्ष वाटेल तसा पाणउतारा करत्ये म्हणून तिची आपली भेटच होऊन नये असा मी बंदोबस्त केला. पण आपल्याला ती कैद वाटली आणि आपण माझी इच्छा मोडून माझ्यामागे मला न कळवितां तिची भेट घेतलीत. आपणाला जर तिच्या सुंदर मुख्यांतून निघालेल्या गोड गोड शिव्या खाण्याची एवढी हौसच होती तर मला तसें आपण सोंगावयाचे होतें. म्हणजे आमदरवार भरवून मी तिला तेथे मुद्राम मोठ्या सन्मानाने बोलावून आणविले असतें आणि सर्व दरवांयां-समक्ष तिच्याकडून आपल्या मस्तकावर शेलक्या शिव्यांची लाखोली वाहविली असती. माझें काय त्यांत विघडत होतें ?

कंदर्प : कबुल ही माझी चूक ज्ञाली. आणि तिच्यावदल मी तुझी क्षमा मागण्यास
— तियार आहे. ज्ञाले ?

सोदां० ज्ञाले काय ? ही एकच चूक असती तर ती मी सुद्धा मनावर घेतली
नसतो. पण हिच्यापेक्षांहि भयंकर चूक आपण करून ठेविली आहे तिची
आतां वाट काय ? तेजस्विनीने जर आतां देशांत दंगा उडविला तर तो
निस्तरणार कोण ? प्रेमाच्या आवेशांत आपण तिळा सोडून दिलेत खरें;
पण आतां ती देशाला आग लावीत मुटली म्हणजे तिळा आवरावयाची
चूक कशी ? तेहनास्यांतील शर्तप्रामाणे उद्यां कांदंबांच्या निशाणाच्या जागी
भातंगांचा विजयधवज उभारून मातंगेश्वराची सत्ता कदंबावर जाहिर
करावयाची; परवां विजयी मातंग युवराजांची स्वारी राजधानीं प्रवेश
करावयाची; आणि पुढे दोन दिवसांनी युवराजांना राज्याभिषेक करून
क्रिंत त्यांचे मांडलिकात्व मान्य करावयाचे. इतक्या गोष्टी अजून व्हावयाच्या.
ही तेह्डां असावेली तेजस्विनी मोकळी असणे हे बरें आहे का ? वोला.
आतां असल्या प्राप्यद्यातक चुकीची मी आपणाला क्षमा कशी करावयाची
संगा, आणि मी क्षमा केली तरी तेजस्विनीच्या धिगाण्यामुळे देशांत
उद्भवणारे बँड काढी आणोआप्य जगच्याजापां जिरून जात नाही. तें
भडकणार आणि आपल्या कायला विघ्न हेणपरच ही परिस्थिती
माहिल्यावर मातंगेश्वर आपले राज्य परत करण्याचे आस्वासन तरी
पाळील की नाहीं कोणास ठाऊ ? तेह्डां असल्या उठावेंत पूढून
आपल्या हातांने आपल्या पायावर धोंडा पाढून वेण्यापेक्षां सांत्या भानगडी
सोडून स्वर्गात नाहीं तर निदान मठांत तरी 'हरि हरि' म्हणत वसणे
काय वाईट ? मुदाराज-

हिंडाळ प्राप्ता०७ पद्धतानी—त्रिताळ. "कातनके वसिया०८" हिंडा०८ ; तेजस्विनीलंग
रामपद्मी तमतां०८ समर्ता०९ सफलजनन जनि ; लालपलहि
हिंडी मुहूर्भावक्षीक्राण्यामार्ग खाया०१० भवात्तरायावाधू०११ हिंड
मेहुक्षीप्रेमा स्वार्थ न केला०१२ परमार्थहिंड तो हातुनि०१३ हिंड
न लाल गोला०१४ लाभकाद्यतरि०१५ जीवित वाया०१६ १७ हिंड
कंदर्प०१८ खरेच. ही सुद्धां माझी मोठीचा चूक ज्ञाली. काये करावै०१९ मला या
सांत्या०२० गोष्टीचे त्यावेळी अगदी भानची राहिले नाही. पण आतां ज्ञाले
सीदां०२१ पुढे दुसरें काय त्यक्त करावयाचे०२२ हालाहलांना पाठवून तेजस्विनीला
लिंडाळ तोबङ्डतोवे कैक करावयाची०२३ हिंडा०२४ हिंडा०२५ कंदर्प०२६
कंदर्प०२७ एकदां सोडून दिल्यावर मुनूः कैव करावयाची०२८ हिंडा०२९ हिंडा०३०

सौदा० : बिघडले काय त्यांत ? ज्ञालेली चूक दुरुस्त करू नये असें काहीं शास्त्र का आहे ?

कंदर्प : शास्त्र नाहीं. पण तें जरा मनाला कसेसेंच वाटतें. दुसरीं कांही तोड काढ.

सौदा० : दुसरी तोड म्हणजे हृषपार करावे.

कंदर्प : हां. हें ठीक आहे. कैदेपेक्षां हृषपारी वरी दिसते.

सौदा० : तर मग हालाहलांना आतां बोलावून आणवितें.

कंदर्प : आणीच.

सौदा० : कोण आहे रे तिकडे ? (शिशु प्र. क.)

शिशु० : सरकार, मी आहे. (पशु प्र. क.)

पशु० : आणि मीहि आहे.

सौदा० : मेल्यानो, तुमच्या धिडका अजून राजवाडा सोडून निघून गेल्याच नाहीत का ?

शिशु० : सरकारांचे चरण सोडून आम्ही दुसरीकडे कोठे जाणार सरकार ? राजाहु

पशु० : कुंभाराच्या गाढवांना कुंभारवाड्याशिवाय दुसरा कोठे आव्यय मिळाणार सरकार ?

सौदा० : खरेच-तुमच्या सारख्या गाढव नमणाऱ्या गाढवांना लाथांचा सुकाळ करावयाला राजवाड्यावांचून दुसरे ठिकाण जगाच्या पाठीवर नाही खरें. पण ते राहुं द्या. आतांच्या आतां हालाहलाला बोलावून आणा.

शिशु० : मी एकटाच जाऊ ?

पशु० : कां आम्ही दोघेहि जाऊ ?

सौदा० : दोघेहि जा.

शिशु० : ठीक आहे.

पशु० : जशी सरकारांची आज्ञा. भोलेनाथ. (दोघे जातात).

सौदा० : बरें. आपण मला मर्हिं देत नाहीं आणि मठांतही जाऊ देत नाहीं. तेव्हां मी आपल्याला आतां अखेरचे विचारते की आपण दोघांनी जन्मभर एकत्र नांदावें अशी खरेच आपली इच्छा आहें का ?

कंदर्प : होय. अगदी मनापासून इच्छा आहे.

सौदा० : पण आपल्याला एकत्र नांदायचे असेल तर आपल्याला सदेव माझ्या तंत्रानें चालावें लागेल. मी कांही आपल्या तंत्रानें चालणार नाही. कबूल आहे का आपल्याला हें ?

कंदर्प : कबूल आहे. तुझ्या तंत्रांतून बाहेर पडण्याचा यत्न केला—आणि फजित होण्याची वेळ आली. तेव्हां एकदो अहल घडल्यावर फिरून तोच मूर्खपणा करण्याला माझी तयारी नाही. सौदामिनी,—

१८ पदे—“धनहंस किंकिणी०”

रतिरंग—रंगिणी ॥ रसिक—मन—मोहिनी ॥ श्रु०॥

मृदुवोल मधु—मधुर ॥ शिरि धरिन चिरकालि ॥

गुह देवता मजसि ॥ तूचि वर—दायिनी ॥ १॥

(तिच्या पायाशीं लीन होतो. इतक्यात शिशु येतो).

शिशु० : सरकार, सेनापतिसाहेब आले आहेत. (पशु. प्र. क.)

पशु० : सरकार, सेनापतिसाहेब वाहेर आज्ञेची वाट पहात आहेत. भोलेनाथ.

सौदा० : घेऊन या त्यांना आंत.

शिशु० : जशी सरकारांची आज्ञा.

पशु० : जसा सरकारांचा हुकुम, भोलेनाथ. (दोघे जाऊन हालाहलास आणतात).

हाला० : सरकारांची काय आज्ञा आहे?

सौदा० : फौजेची एक तुकडी घेऊन आतांच्या आतां तेजस्विनीला पकडा आणि तावडतोव सरहदीवाहेर हाकलून द्या.

हाला० : सरकार, सौदामिनीबाईसाहेब सांगतात त्याप्रमाणे करण्यास सरकारांची आज्ञा आहे काय? मी लष्करी शिस्तीचा माणूस आहे. तेव्हा सरकारांच्या हूकमावांचून राणी नसणाऱ्या बाईसाहेबांच्या शब्दाला मला मान देतां येणार नाही. हो—एकदां ठोकर बसली तेव्हां पुनः जपून पाऊल टाकले पाहिजें.

सौदा० : एकलेंत हे शब्द! मधां आपण या नंदीवैलाला पढविलांत त्याची ही उजळणी! मला सर्व कांहीं याच्याकडून कळले. पण करावयाचे काय? मी राणी नाहीच. तेव्हां मला सगळे निमूटपाणे सोसणेच भाग आहे. राणीसाहेब नाहीं तरी बाईसाहेब म्हणून म्हणाला हें तरी माझें भाग्यच. नाहीं तर वायको नसणाऱ्या वायकोला ज्या नांवानें हाक मारतात तेच नांव याने घेतले असते म्हणजे माझी पुरी शोभाच झालीं असती.

हाला० : बाईसाहेब, असें भलतेच कसें होईल? आपण प्रत्यक्ष वायको नसलात तरी अप्रत्यक्ष वायको आहांत हें काय मी जाणत नाहीं? पण काय करणार? मी लष्करी शिस्तीचा माणूस. सरकारांनी बजावल्यानंतर मी आपणाला राणीसाहेब कसें म्हणार?

शिशु० : अगदीं वरोवर?

पशु० : अगदीं भोलेनाथ! मिया बोलल्यावाचून दाढी कशी हालणार? भोलेनाथ!

कंद० : हालाहल, सौदामिनी आजपासून कदंबाची राणी झाली आहे. आणि तिचा शब्द म्हणजे माझीच आज्ञा समजून तो बिनतक्रार पाळला गेला

पाहिजे. यापुढे सौदामिनीच्या नांवापुढे “राणीसाहेब” हा किताब ने लावतां जर तिच्या नांवाचा कोणी एकेरी उच्चार केला व तिच्या मुख्यांतून निधालेला शब्द झेलण्यास इन्कार केला तर त्याचें डोके एकदम फांसावर लटकाविले जाईल. लक्षांत ठेवा.

हाला० : जशी सरकारांची आज्ञा. (सौदामिनीस) सरकारी हुक्मानें बायको नसणाऱ्या बायकोच्या पदावरून राणी पदावर चढलेल्या सौदामिनी राणीसाहेबांचा जयजयकार असो. (मुजरा करतो).

शिशु० : मीहि सौदामिनी राणीसाहेबांचा जयजयकार करतो.

पशु० : आणि मीहि पण शिशुपालाच्या जयजयकाराला भोलेनाथ करतो. भोलेनाथ ! (दोघे मुजरा करतात).

हाला० : घेतो आतां मी रजा. मी लळकरी शिस्तीचा माणूस आहे. तेव्हां हुक्माच्या तामिलीत मला दिरंगाई करतां येत नाही. उभयता सरकारांचा जय-जयकार असो ! (जातो).

शिशु० : राणीसरकारांची आणखी काय आज्ञा ?

सौदा० : आपण येथून एकदम काळे करावें.

पशु० : आणि मला राणीसरकारांचा काय हुक्म ?

सौदा० : जो यांना तोच तुम्हांला.

पशु० : ठीक आहे. शिशुपाल-चल हो पुढे. गाईमागून वासून, भोलेनाथ ! (दोघे जयजयकार करून जातात).

कंदर्प० : ज्ञाले तुझ्या मनासारखे ? माझ्या प्रेमाची खात्री पटली ?

सौदा० : पटली म्हणून विचारावयाला का पाहिजे ? (आलिंगन देते) महाराज-१८ पद-आनंद-झपताल. “आज आनंद भए०”—

होत आनंदमय सुरलोक भुवन हें ॥ रसिका जीवा लागे प्रेमचंद ॥ धृ० ॥
करि हा मना दंग ॥ शृंगार-रस-रंग ॥ गगनांतरंगीं सदा विहार ॥ १ ॥

—जातात.—

प्रवेश चौथा

(नगरांतील एक मार्ग. दवंडीवाला प्रवेश करितो).

दवंडी० : (दवंडी देऊन) ऐका-ऐका-ऐका. भ्रमरावतींतील सर्व राजनिष्ठ प्रजाजनहो, ऐका. महाप्रतापशाली राजराजेश्वर मातंगाधिपति यांची सार्वभौमसत्ता कंदंबाधिपति कंदर्प महाराजांनी मान्य केल्यामुळे देश लौकरच मातंग साम्राज्यांत सामील करण्यात येणार आहे. आणि या मातंगेश्वराच्या साम्राज्यसत्तेचे चिन्ह म्हणून चार घटकांनी प्रताप-चौकांतील कंदंबाचा स्वातंत्र्यध्वज काढून त्या ठिकाणी मातंगांचे

वज्रांकित निशाण कंदर्प महाराजांच्या हस्ते उभारण्यांत येणार आहे. तेव्हां भ्रमरावतींतील तमाम लोकांनी मातंगाधिपतीच्या सार्वभौमसत्तेला आपली मान्यता दर्शविण्यासाठी या लौकरच उभारल्या जाणाऱ्या मातंगधवजाला राजनिष्ठेची पहिली सलामी देण्यास प्रतापचौकांत हजर राहिले पाहिजे असा कंदंबाधिपति कंदर्प महाराज यांचा सक्त हुक्म आहे. एका-एका—

(जातो).

प्रवेश पांचवा

(प्रतापचौक. धवजासनांवर कंदंबांचे निशाण फडफडत असून

कालकूट व धीरसिंह कोतवाल कांहीं शिपायांसह तें

काढण्यासाठीं धवजासनाजवळ उभे आहेत).

काल० : धीरसिंह, धवजासनावर चढून तें आपले निशाण तेथून खालीं उतरा.

धीर० : महाराज प्रतापादित्यांनी हें निशाण येथें रोविलें त्या वेळी आपल्या पुढच्याच पिंडीत तें येथून ठळेल असें त्यांस खास वाटले नसेल.

काल० : प्रतापादित्यांना काय वाटले असेल आणि काय वाटले नसेल याची उठाठेव तुम्हाला कशाला पाहिजे ?

धीर० : उठाठेव म्हणून मी म्हणत नाही. पण महाराज प्रतापादित्यांनी हें निशाण ह्या टिकाणी स्थापन केले त्या वेळचा तो मंगलकारक देखावा माझ्या डोळच्यांपुढून कांहीं केल्या हालतच नाही.

काल० : तुमच्या डोळच्यांपुढून तो देखावा हालत नाही आणि आम्हाला त्याचें स्मरणहि राहिलें नाहीं असें का तुम्ही समजतां ? पण करावयाचें काय ? आल्या भोगाला शांतपणे सादर झालेच पाहिजे.

धीर० : भोग आला कसला ? आणला. कंदर्प महाराज जर मातंगेश्वराची लढण्यास तयार झाले असते तर-

काल० : चुप—महाराजांच्या निर्णयाविरुद्ध तोंडांतून शब्द काढणे म्हणजे राजद्रोह आहे. तेव्हां मनांतले उमाळे मनात दावून आपल्या कर्तव्याला मुकाट्यानें सादर व्हा. उगाच फाजील बडवड करू नका.

धीर० : प्रधानजी, मातंगांच्या गुलामगिरीतून कंदंब देशास मुक्त करून हा स्वातंत्र्यधवज या टिकाणी स्थापन करण्याला महाराज प्रतापादित्यांना केवढे वेळेप डडले आहेत आणि त्याच्यापायीं कंदंब देशांतील किती नरवीरांचे रक्त सांडले आहे याची आपणास कांहीं कल्पना आहे काय ?

काल० : मला पूर्ण कल्पना आहे. पण असल्या फाजिल कल्पना करीत बसण्याची ही वेळ नाही. मातंगेश्वराच्या सार्वभौम निशाणाची मिरवणूक राज-

वोड्यापासून निशाली असून ती आतां इतक्यांत येथे येऊन पौहीचले. तेव्हां ती येथे येण्यापूर्वी या ध्वजासनावरून हें निशाण खाली उतरलेच पाहिजे. आपल्या कांहीं कल्पना असल्या तरी राजसेवेंत आपण रावत आहोंत तोंपर्यंत राजाज्ञा कशीहि असली तरी ती आपण पाळलीच पाहिजे.

धीर० : होय. राजसेवेचा त्याग करवत नाहों तोंपर्यंत राजाज्ञा मला पाळलीच पाहिजे खरी. (निशाणाकडे पाहून) हे हतभागी विजयध्वजा, मला धमा कर. माझी इच्छा नसतांना केवळ राजाज्ञेच्या पालनाकरितां—पण छे— अशा नादान राजाज्ञेच्या पालनाकरितां मी या परमवंद्य स्वातंत्र्य-ध्वजाचा उपमर्द करण्यास प्राणांतीहि तयार होणार नाही. (ध्वजासनापासून परततो.)

काल० : अरे ? हा काय चावटपणा मांडिला आहे तुम्ही ?

धीर० : मी हें निशाण खाली उतरणार नाहीं ?

काल० : काय ? हें निशाण खाली उतरणार काहीं ? कोतवाल तुम्ही शुद्धीवर आहोंत काय ?

धीर० : होय. मी चांगला शुद्धीवर आहे. आणि म्हणूनच हें अधम कृत्य करण्याचे साहस मला करवत नाहीं.

काल० : राजाच्या अन्नावर आपला पिड पोसून राजाज्ञेचे पालन करणे तुम्हाला अधमपणाचे वाटते ओं ? शावास—शावास आहे तुमच्या अकलेची आणि इमानदारीची !

धीर० : राजाचे अन्न ! बरोवर आहे. मी आजपर्यंत राजाचे अन्न खालें आहे. तेव्हां त्या अन्नाशी मला माझे इमान शांवूत राखलेच पाहिजे. प्रधानजी, धमा करा. क्षमात्र माझ्या मनावर मोहाचे पटल आले होतें. पण आपल्या शब्दांनी तें आतां दूर झाले. राजाचे अन्न ! बरोवर आहे. आपण मला वेळीच सावध केलेंत यावद्दल मी आपला फार आभारी आहे.

काल० : तुमचे आभार मला नको आहेत. मला तें निशाण खाली उतरावयास पाहिजे आहे. तेव्हां चला—चढा वर आणि काढा तें मुकाटच्यानें खाली.

धीर० : होय. चढतोच मी वर आणि काढतोच तें खाली. (ध्वजासनावर चढूलागतो तोंच तेजस्विनी कांहीं लोकासह प्रवेश करत्ये).

तेज० : खबरदार, उतरा खाली. या निशाणाचा असा उपमर्द कराल तर तुम्हांला आपल्या प्राणाला मुकाबें लागेल.

काल० : कोण ? तेजस्विनी ? -तेजस्विनी, आम्हाला थसा अडथळा करूं नकोस. कोतवालांना वर चढूं दे व तें निशाण खालीं काढूं दे. आम्हाला तशी राजाज्ञा आहे.

तेज० : तुमची राजाज्ञा तुमच्याजवळ ठेवा. मला तिची प्रतिष्ठा सांगूं नका. ज्याला आपल्या राज्याची चाड नाही-राजसिंहासनाची किमत नाही-राजधवजाची पर्वा नाहीं तो राजा कसला ? हैवान तो. मला त्याच्या आज्ञेची अगर हुकुमाची काढी इतकीहि मातव्बरी वाटत नाही. कोतवाल, मुकाटाचाने खालीं उतरा. मी या निशाणाला तुमचा पापी स्पर्श होऊं देणार नाहीं. (कोतवाल धवजासनावरून परत उतरूं लागतो).

काल० : अहो, उतरता काय ? चला-परता. चढा वरती. तो पहा-मिरवणुकीच्या वाद्यांचा नाद जवळ ऐकूं येऊं लागला. तेजस्विनी, तूं राजाज्ञेचा भंग करीत आहेस-आमच्या कर्तव्यांत आम्हाला अडथळा करीत आहेस-हें चांगले नव्हें. याचा परिणाम नीट होणार नाही. आतांपर्यंत महाराजांच्या भिडेमुळे आम्ही तुझी गय केली. आणि तूं महाराजांचा हृदपारीचा हुकुम घुडकावून लावलास तरी आम्ही तुझ्या वाटेस गेलों नाहीं. पण आतां तुझी गय केली जाणार नाहीं तूं जर निमूटपणे आम्हाला हें निशाण उतरूं देणार नाहींस तर तुला त्यावहूल भयंकर शासन भोगावें लागेल.

तेज० : या माझ्या परमपूज्य राजधवजासाठी वाटेल तें शासन भोगण्याला मी तयार आहे. कर्तव्याला अकर्तव्य समजून तुम्ही जर आज आपल्या राजसत्तेचा व राजैश्वर्याचा आपल्या हातानें विघ्वंस करण्यास तयार ज्ञाला आहांत तर तुमचा प्रतिकार करणे हा माझा पवित्र धर्म आहे. या माझ्या श्रेष्ठ प्रजाधमचिं पालन करीत असतां माझ्यावर कशाहि आपत्ति कोसळल्या तरी त्यांची मला यंत्किंचित् पर्वा नाहीं. तेव्हांच चला दूर व्हा. या कदंबाच्या राजधवजाजवळ मी कोणालाहि फडकूं देणार (पडव्यांत वाद्यांचा नाद व मातंगेश्वराचा जयघोष).

काल० : तेजस्विनी, अतिप्रसंग करूं नकोस. दूर हो. आम्हाला तें निशाण खालीं उतरूं दे. ही पहा-ही महाराजांची स्वारी मातंगेश्वरांचें निशाण घेऊन आलीच. कोतवाल, चढा-चढा वर आणि काढा तें निशाण खालीं. (कंदर्प, सौदामिनी, शृंगाल, हालाहल इ. प्रवेश करतात).

सौदा० : (पाहून) काय ? कालकूट, अद्यापि हें निशाण येथें उभें आहे ?

तेज० : हौय. हा कदंबाचा वैभवशाली राजधवज अद्यापि येथै उभा आहे आणि पुढेहि तो येथे असाच फडकत राहणार.

कंदर्प॑ : तेजस्विनी, तू हें काय मांडले आहेस ?

तेज० : कदंबाच्या राजसिंहासनाप्रीत्यर्थ आरंभिलेल्या पवित्र आत्मयज्ञाचें हें मंगलाचरण आहे—स्वातंत्र्यादि उज्जवल व दैदीप्यमान् रत्ने धारण करणाऱ्या संग्रामसागराचें मंथन करण्यासाठी कदंबराष्ट्रमंथा त्याच्या तळाशीं सोडण्याचा हा मंगल समारंभ आहे.

सौदा० : पाहिलेत हें आपल्या औदायचिं फल. हिनें आपला हृदपारीचा हुक्म पायीं तुडविला त्या वेळीं हिला कैद करून सुळावर चढविण्यासंबंधानें मी आपणाला बजाविले. परंतु आपल्या प्रेमाला त्यावेळीं उसाळी फुटून मोठाचा उदारपणानें आपण तिचा तो अक्षम्य अपराध पोटांत घातलांत. आतां ऐका तिचें रणपांडित्य !

शृगाल॑ : तेजस्विनी, हा राजद्रोह आहे.

सौदा० : नव्हे—नव्हे—हें साक्षात् बंड आहे.

तेज० : तुम्हाला वाटेल तें नांव तुम्हीं या माझ्या कृत्याला द्या. मला त्याची परवा नाहीं. राजद्रोह—बंड असल्या भीषण शब्दांनीं भेकडांच्या अंतःकरणांत घडकी भरेल—या तेजस्विनीच्या अंतःकरणांत भरणार नाहीं. आज कदंब-भूमींत खरे राजद्रोही कोणी नांदत असतील तर जे कादंब राजसिंहासनाला परक्यांच्या पापी चरणस्पर्शानें भ्रष्ट करूं पहात आहेत ते आहेत. आज कदंबभूमींत खरे बंडखोर कोणी वावरत असतील तर जे कादंब राजधवजाला परक्यांच्या पायाशी वळी देण्यास सज्ज ज्ञाले आहेत ते आहेत. मी राजद्रोही नाहीं—मी बंडखोर नाहीं.

कंदर्प॑ : काय ? तेजस्विनी, तू मला राजद्रोहीं म्हणत्येस—मला बंडखोर म्हणत्येस ?

तेज० : होय. कंदर्पा, मी तुला राजद्रोहीं म्हणत्यें—तुला बंडखोर म्हणत्ये. तूच कादंब राजसत्तेचा द्रोह मांडला आहेस—तूच कादंब राजसत्तेचा विधवंस करण्यासाठीं तिच्या विरुद्ध बंड उभारले आहेस !

कंदर्प॑ : वाहवा—वाहवा ! राजा राजद्रोही ! राजा बंडखोर ! धन्य—धन्य आहे तुझ्या अकलेची आणि ज्ञानाची !

तेज० : परक्यांच्या गुलामगिरींत मान अडकवून घेण्यास तयार ज्ञालेल्या षट्ठा, 'राजा' या परम पवित्र नांवानें स्वतःस आळविण्याची तुला लाज कशी वाटत नाहीं ? तूं राजा कसला ? शेणामेणाचें वाहुले तूं. ज्याला आपल्या राजसत्तेची कदर नाहीं—राजसिंहासनाची कदर नाहीं—राजधवजाची कदर

नाहीं त्या तुला राजतैजोहीन पामराला राजा कोण म्हणेल ? तुझ्या सोरखी काढीमोडीचीं धांदरटे असतील ती तुझ्यासारख्या नाहानाला 'राजा' म्हणून डोक्यावर घेऊन नाचतील. माझ्यासारखीं पोलादी कांब तुला मुरुडिला प्राण गेला तरी राजा मानणार नाहीं व म्हणणार नाहीं.

सौदा० : महाराज येणामेणाचें वाहुले आणि आम्ही काढीमोडीचीं धांदरटेकाय ? ठीक आहे. त्याची परीक्षा लौकरच लागेल. पण तो वाद सध्यां आम्हाला तुझ्याचीं धालावयाचा नाहीं. आम्हाला ते निशाण उतरून त्याच्या ठिकाणी हें निशाण स्थापावयाचे आहे. तेव्हां मुकाटचानें खाली उतर आणि कोतवालांना तें निशाण काढू देऊन महाराजांना हें निशाण त्यां जागीं उभारून दे.

तेज० : प्राण गेला तरी हें कंदवाचें निशाण काढून त्या जागीं तें मातंगांचे निशाण मी तुम्हाला उभारून देणार नाहीं.

कं० : काय मगदूर आहे तुझी असें करायची ? या कंदपची इच्छा आहे तर त्या निशाणाच्या जागीं हें निशाण फडकलेच पाहिजे.

तेज० : मातंगांनी कांदवांना रणारंगणावर पराभूत केल्यावांचून हा राजधवज येथून ढळणार नाहीं, व तें निशाण या धवजासनाच्या पायरीवर चढणार नाहीं.

शृगाल : मातंगेश्वराच्या तलवारीचें पाणी किती तिखट आहे हें तूं जाणत नाहींस ?

तेज० : कांदवांच्या रक्ताला तरवारीच्या तिखट पाण्याचा इतका परिचय झालेला आहे कीं त्याला कोणाच्याहि तरवारीचे किचित्तहि कौतुक वाटत नाहीं. मातंगेश्वराला आपल्या तरवारीच्या तिखट पाण्याची एवढी घमेंड वाटत असेल तर तें त्यानें कांदवांना समरारंगणावर दाखविण्याची तसदी घ्यावीच. म्हणजे तेथे त्याची तरवार जो प्रकाश पाडील त्यावर त्याच्या निशाणाची जागा आपोआपच ठरेल.

शृगाल : पण ती जागा पूर्वीच ठरविली गेली आहे.

तेज० : कोणाकडून ठरविली गेली आहे ?

सौदा० : महाराज कंदर्प यांच्याकडून ठरविली गेली आहे.

कंदर्प : होय. आमच्याकडून ठरविली गेली आहे.

तेज० : आपल्याला हा निकाल देणाचा अधिकारच नाहीं. कंदव राजसिंहासनाला लाठ मारून ज्या क्षणीं परवर्यांच्या गुलामगिरीचा शिक्का आपण आपल्या हातानें आपल्या कपाळावर मारून घेतलांत त्या क्षणींच आपले सर्व सत्ताधिकार नष्ट झाले. आतां हा अधिकार एकटचा संग्रामदेवतेने

आपल्या हातांत ठेवला आहे आणि तिच्या मंदिरांत जोडनच आपण या प्रकरणाचा निकाल लावून घेतला पाहिजे.

शृगाल : तेजस्विनी, तुझे हें उदामपणाचे भाषण म्हणजे मातंगेश्वराला युद्धाला आव्हानच आहे.

तेज० : होय. मातंगेश्वराला हें युद्धाचे आव्हानच आहे. हा काढबांचा राजधवज येथून उखडून काढून त्या टिकाणी आपले निशाण रोंवण्याची मातंगेश्वराची जर इच्छा असेल तर त्याने काढबांशी रणांगणावर दोन हात केलेच पाहिजेत.

कंदर्प : तेजस्विनी, सारा कंदवदेश मातंगेश्वराची साम्राज्यसत्ता मान्य करण्यास तयार झाला असतांहि चार दोन भिकारडचा साथीदारांच्या जोरावर अखिल कंदवराष्ट्राच्या नांवाने युद्धाच्या आव्हानाचा उच्चार करताना तुळ्या जिवाला कांहीच लाज कशी वाटन नाही?

तेज० : लाज कशाकरितां वाटावयाची? आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी ताळहातावर शिरे घेऊन या काढव राजधजारभोंवार गोळा झालेले हें हाताच्या बोटांवर सोजण्याइतके स्वातंत्र्यभक्त हेंच खरें कंदवराष्ट्र आहे. आपली स्वातंत्र्याची पूर्वपरंपरा सोडून परदास्याचा फांस खुषीने आपल्या गळचांत अडकवून घेण्यास जे पामर तयार झाले आहेत ते मुळीं खरें राष्ट्रच नाहीं.

कंदर्प : काय करावें? तुझे फिरुन गेलेले ढोके अजून ताळचावर कसे येत नाहीं हेंच मला समजत नाहीं.

सौदा० : समजणार कसे? समजून घेण्याची इच्छा असेल तर समजणार ना? पण आपल्याला मुळीं समजून घेण्याची इच्छाच नाहीं. मी पहिल्यापासून आपल्याला कानीं कपाळीं ओरडस्ट्रे आहे की, लकडीशिवाय ही मकडी वळावयाची नाहीं. पण माझे एकतो कोण? मधांपासून मी पहात्यें आहें. आपण आपले तिच्याशीं वाद घालीत वसला आहांत. ही काय वादाची का वेळ आहे? दूर होत नाहीं म्हणत्ये-सैनिकांकडून गचांडी देववून वाजूला करावयाची. पण तिच्या अंगाला वान्याचा घक्का वसलेलाहि आपल्याला पहावत नाहीं त्याला करावयाचे काय? मग आपल्याला हिचे हें वेड घालविण्याचा मार्ग सुचणार कसा आणि कोणी सुचविला तर रुचणार तरी कसा? दांडवयाने तोंड ठेंचल्यावांचून या वेताल बायकोचे चाळे केव्हाहि थांवणार नाहींत, हे अगदीं पवके लक्षांत ठेवा. शृगा० : बरोबर आहे राणीसरकारांचे म्हणणे. या माथेफिरु बायकोशी आपण जन्मभर जरी अशी हुज्जत घालीत वसलांत तरी ही ताळचावर येणार नाहीं. हिला सोटेजाहीचा प्रसादच मिळाला पाहिजे.

- काळ० : आम्ही केवळांच हिचा बंदोवस्त केला असता. पण महाराजांच्या पुढे आमचा कांहीं इलाजच चालत नाही.
- सौदा० : थांवा-महाराजांची हिमत होत नाहीं तर मीच करत्यें बंदोवस्त हिचा. हालाहल, सैनिकांना पुढे बोलवा.
- हाला० : जशी राणीसरकारांची आज्ञा. (तसें करतो).
- सौदा० : कोतवाल, आतां चढा वर आणि या चढेल बायकोला व तिच्या साथीदारांना लाथा घालून खाली काढा.
- धीर० : राणीसाहेब, माफ करा. माझा पाय वर चहूं शकत नाही आणि माझा हात या स्वातंत्र्यदेवतेच्या अंगास स्पर्श करण्यास धजत नाहीं.
- कंद० : काय ? तुमचा पाय वर चहूं शकत नाहीं ? आणि या नादान बायकोच्या अंगास स्पर्श करण्यास तुमचा हात धजत नाही ?
- सौदा० : कोतवाल झालांत आणि असले भागुवाईपणाचे शब्द तोंडावाटे काढण्याला तुम्हाला शरम वाटत नाहीं ?
- धीर० : महाराजांच्या दुस्मानावर तुटून पडण्याला सरकारांनी हुक्म करावा आणि मग कोतवालाचे नांव सांगण्याला लागणारी मर्दमकी या धीरसिंहाच्या जिभेतच नव्हे तर मनगटांतहि आहे किंवा नाही याचा सरकारांनी पडताळा पहावा.
- शृगा० : मग हे लोक कोण आहेत ? दुस्मान नाहींत ?
- धीर० : नाहींत. वकीलसाहेब, हे लोक दुस्मान नाहींत. हे लोक महाराजांचे दोस्त आहेत—इतकेच नव्हे तर सच्चे इमानदार दोस्त आहेत. महाराजांच्या या वैभवशाली राजधवजाचे परकियांच्या पापी स्पर्शपासून रक्षण करण्यासाठी व त्या योरें महाराजांचे महाराजपण निकलकंक राखण्यासाठी जे आपल्या प्राणवरहि तिलांजली देण्यास तयार झाले आहेत त्यांना महाराजांचे दुस्मान कोण म्हणूं शकेल ?
- काल० : वसू. तुमची वटवट बंद करा. असलीं उर्मटपणाची पागल भाषणे करण्यासाठी कांहीं तुम्हाला कोतवाल नेमध्यांत आलेले नाही. तुम्ही सरकारचे नोकर आहांत आणि सरकारचा हुक्म विनतकार पाळणे एवढेच तुमचे काम आहे.
- धीर० : सरकारांनी कादंव राजसिंहासनाची सेवा करण्याचा हुक्म केला असता तर त्याच्या तामिलीसाठी या जिवाची कुरवानी करण्यालाही मी मार्गे-पुढे पाहिले नसतें. पण सरकार मला हा कादंवराजसिंहासनाचा उपमर्द करण्यास सांगत आहेत. तेव्हां त्यांची आज्ञा पाळणे मला शक्य नाहीं. मी सिहासनाचा नोकर आहे—माणसांचा नोकर नाही. तेव्हां

सिंहासनाशी विरोध करून माणसांची नोकरी बजावण्यासाठी जर मला ही कोतवालाची तलवार देण्यांत आली असेल तर ती ही परत घ्या. मला तिची जरूर नाही. (तलवार पुढे फेंकतो). वसू. यापुढे हा धीर-सिंह आपला नोकर नाही—आपला बंदा नाहीं आणि आपला शब्द झेलावयाची जवावदारी आतां याच्या शिरावर राहिलेली नाही. (जाऊ लागतो).

तेज० : शावास ! शावास !! खरा मर्द—खरा बहादूर !!

सौदा० : थांव विश्वासघातकी राजद्रोह्या थांव. सरकारांच्या हुक्माची अशी अघहेलना करून तुला येथून असा वेसजा निस्टून जातां येणार नाही. हालाहल, या हरामखोरांला एकदम कैद करा. आणि त्या बंडखोरांना खालीं ओढून काढून धवजासनाचा मार्ग मोकळा करा.

हाला० : शिपायांनो, कोतवालाला फौरन कैद करा. (शिपायी धीरसिंहास पकडतात). तेजस्विनी, मुकाटचानें खाली उतर नाही. तर मी लष्करी शिस्तीचा माणूस आहे. मी हुज्जत घालत वसणार नाही. एकदम बडग्याला प्रारंभ करीन.

तेज० : खुशाल कर. तुझ्या बडग्याचें स्वागत करावयाला आमची तयारी आहे.

हाला० : शिपायांनो, चढवा हल्ला. (शिपायी हल्ला चढवितात. चकमक उडते. तेजस्विनीस व तिच्या साथीदारांस खालीं ओढून काढतात. धवजासन मोकळे होतांच सौदामिनी धवजासनावर चढते व कदंबाचें निशाण काढते).

सौदा० : (निशाण हातांत घेऊन तेजस्विनी) तेजस्विनी हें पहा—हें तुझ्या कदंबाचें निशाण तूं जिवंत असून तुला लाथाडून तुझ्या डोळ्यांदेखत या धवजासनावरून पदच्युत केले ! (निशाण घेऊन खालीं उतरते) महाराज, आतां तें निशाण त्या जागी स्थापन करा. (कंदर्प मातंगाचें निशाण धवजासनावर उभारतो). तेजस्विनी, पहा तें मातंगाचें निशाण या कदंबाच्या निशाणाच्या जागी आपल्या सावंभीम ऐश्वर्याच्या तोन्यानें फडकूं लागले तेहि चांगले डोळे उघडून पहा.—

(पडवा पडतो).

अंक दुसरा समाप्त.



अंक तिसरा

प्रवेश पहिला

(स्थळ :- राजवाड्यांतील एक वाग).

(मातंग युवराज, कंदपे, शृंगाल, काळकूट, हालाहल, शिशुपाल, पशुपाल,
इत्यादि मंडळी वनविहार करीत आहेत. नृत्यगायनादि चालू आहे).

युव० : (नृत्यगायन आटोपल्यावर) तहाविरुद्ध उद्भवलेल्या चळवळीचा आतां
अगदी मागमूस राहिला नाहीना ?

काल० : तेजस्विनीला कैद केल्यापासून आतां सर्वंत शांतता नादत आहे.

युव० : तेजस्विनी एवढी वजनदार स्त्री आहे काय ?

काल० : वजनदार कसली ? पण ती एक मोठी उपद्व्यापी वायको आहे एवढे
मात्र खरें.

शिशु० : वरोवर आहे प्रधानजींचे म्हणणे.

पशु० : अगदी भोलेनाथ !

युव० : तिला एकदां पहावें अशी आमची इच्छा आहे.

कंद० : युवराजांची इच्छा असेल तर तिला केव्हांहि युवराजांना दाखवितां
येईल.

शिशु० : हो. त्यांत काय कठीण आहे ?

पशु० : राजा वोले दळ हाले-भोलेनाथ !

युव० : मग आतांच कां आणवीत नाही ?

काल० : तिला पाहून युवराजांना आनंद होईल असें मला वाटत नाही.

शिशु० : हो-तेहि खरेंच.

पशु० : अगदी भोलेनाथ !

युव० : कां ? ती पूतना अगर शूर्पणखा आहे कीं काय ?

काल० : पूतना अगर शूर्पणखा पुरवल्या. ती त्यांच्यावरहि ताण आहे.

शिशु० : वरोवर आहे प्रधानजींचे म्हणणे.

पशु० : अगदी भोलेनाथ !

युव० : म्हणजे ? ती फार सुंदर आहे असें आम्ही ऐकले तें खोटेच का ?

काल० : तें खोटें नाही. पण सुंदर असली तरी ती मातंगांचीं पक्की द्वेष्टी आहे.

शिशु० : हां—महादेष्टी आहे.

पुण० : अगदी भयंकर द्वेष्टी आहे. भोलेनाथ !

युव० : द्वेष्टी वाटेल तेवढी असू चा. त्याची आम्हाला पर्वा नाहीं. आम्हाला तिचे लावण्य पहावयाचे आहे. आणि ते तिच्या ठिकाणी आहे. तेब्हा एवढे आम्हाला वसू आहे. कंदर्द, आणवा तिला आतांच येयें. आजच्या आनंदी-आनंदांत तिच्या लोकोत्तर सौंदर्याच्या दर्शनाचाहि आनंद आज आम्ही लुटून घेऊ.

कंदर्द० : कालकूट, जा आणि तेजस्विनीला येथे घेऊन या.

काल० : जशी सरकारांची आज्ञा. (शिशुपालास एकीकडे) अरे तुम्ही दोन्हे जाऊन सौदामिनीराणीसाहेबांना ही वर्दी पोहांचवा. (शिशुपाल व पशुपाल जातात). हालाहल, चला. (कालकूट व हालाहल जातात).

युव० : तेजस्विनीचा आपला विवाह ठरला होता म्हणे ?

कंदर्द० : ठरला होता. पण आता आमचा विचार वदलला, तहाविश्वद्ध चळवळ केल्यामुळे ती आतां आमच्या मनांतून अगदी उतरली आहे.

युव० : तिनें आपला हट्ट सोडून तहाला संमति दिली तर ?

कंदर्द० : छे—तें शक्य नाही.

शृंगाल० : शक्य तर नाहीच. पण समजा शक्य झाले तर !

कंदर्द० : तर—तर पाहतां येईल पुढे.

युव० : ठीक आहे. अजून अवधि आहे. बाकी तेजस्विनीचा व आपला विवाह झाल्यास आम्हाला संतोष होईल.

सौदा० : (प्रवेश करून) तेजस्विनीला इकडे आणण्यासाठी कालकूटांना पाठविले आहे ?

कंदर्द० : होय.

सौदा० : ते कशाकरिता ?

कंदर्द० : युवराजांना तिला एकदां पहावयाचे आहे.

युव० : होय. तिला एकदां पहावें अशीं आमची इच्छा आहे.

सौदा० : पण तिला पहावयाचें तें काय ? बायकोसारखी बायको ती.

युव० : बायका बायकांसारख्या असतात—पुरुषांसारख्या नसतात—हेंहि आम्हाला कळत नाही अशी का बाईसाहेबांची कल्पना आहे ?

सौदा० : अशा कल्पनेने मी बोलल्यें नाहीं. युवराजांना राग आला असेल तर त्यांनी मला क्षमा करावी. माझ्या म्हणण्याचा अर्थ एवढाच होता की

युवराजांसारख्या थोरांनी तिळा पाहण्याची इच्छा करावी एवढी कांही तिची थोर योग्यता नाही.

युव० : योग्यतेच्याच हिशेवानें डोळचांचा उपयोग करावयाचा म्हटल्यास आम्हाला आरशांतल्या आपल्या प्रतिबिवाशिवाय जगांतील कोणत्याच सजीव निर्जीव वस्तूंवर आपली उघडी नजर फेकतां यावयाची नाही. तथापि योग्यतेच्या दृष्टीने देखील तेजस्विनी ही एकदां पहाण्यासारखी चीज खास आहे असे आमचे मत आहे.

सौदा० : युवराजांचेच मत आहे तेव्हां तें कुकीचे कसे म्हणावयाचे ? बाकी युवराजांसारख्या थोर पुरुषाच्या दृष्टीस पडण्याइतकी लायकी तिच्या अंगी आहे असे निदान मला तरी कांही बिलकुल वाटत नाही.

युव० : आपण माणसाची योग्यता कशावरून ठरवितां ? रूपावरून का गुणावरून ?

सौदा० : दोन्हीवरूनहि ठरवीत नाहीं. माझ्ये माप अगदीं वेगळेच आहे. माणूस आपल्याशीं कसे वागतें यावरून मी त्याची लायकी नालायकी ठरवित्यें. माझ्याशीं जें माणूस प्रेमाने वागेल तें चांगले व जें माझा द्वेष करील तें वाईट असे माझे आपले सोपे आणि अगदीं सुतासारखे सरळ गणित आहे.

युव० : बिलक्षणच गणित आहे आपले. असो. आम्ही कांहीं तेजस्विनीला अद्यापि प्रत्यक्ष पाहिलेले नाहीं. तथापि तिच्यासंबंधानें आम्ही जें कांहीं कर्णेप-कर्णी ऐकले आहे त्यावरून ती एक सुंदर व सद्गुणी स्त्री आहे अशी आमची समजूत झाली आहे.

कंदर्प० : युवराजांची समजूत अगदीं वरोवर आहे.

सौद० : (चिडून) वरोवर आहे ?

कंदर्प० : अलबत्. तेजस्विनी सुंदर नाहीं ?

सौदा० : सुंदर असेल कदाचित्. पण सद्गुणी आहे का ?

कंदर्प० : म्हणजे यांत कांहीं शंका आहे वाटते ?

सौदा० : धन्य-धन्य झाली आपली ! आपल्याविरुद्ध बंड करणाऱ्या बंडखोर स्त्रीला आपण सद्गुणी म्हणतां तेव्हां काय म्हणावें आपल्याला ?

युव० : उदार म्हणावें-थोर म्हणावें. बंडखोरी हा मानवी कायद्यानें केवढाहि भयंकर अपराध असला तरी त्याची दुर्गुणांत गणना करितां येत नाहीं. किंवद्दना स्वातंत्र्याकरितां बंड करण्याची प्रेरणा सद्गुणी व सुशील अंतःकरणावांचून इतरव होऊंच शकत नाहीं.

सौदा० : स्वतः दिग्विजयी जेतेच जितांच्या बंडखोरीची प्रशंसा करू लागल्यावर इतरांनी काय बोलावयाचे ?

युव० : जेत्यांनीं नेहमीं जितांचीं निदाच केली पाहिजे असेंहि आपलें एखादें सोबैं आणि सुतासारखें सरळ मणित आहे कीं काय ? जेते म्हणजे अडाणी, कूर, जंगली पशूच असले पांहिजेत असें कांहीं शास्त्र नाहीं. जित असो वा जेता असो तो जोपर्यंत मनुष्य जातीचें पवित्र नांव सांगेल तोपर्यंत त्याने आपल्या ठिकाणीं माणुसकीची जाणीच संदेव जागृत ठेवलीच पाहिजे.

कंदर्प० : युवराजांचे म्हणणे यथार्थ आहे. (कालकूट प्र. क.).

काल० : तेजस्विनीला आणले आहे. दुकुम होईल तर येथे हजर करितो.

कंदर्प० : आणा तिला आंत.

काल० : जशी महाराजांची आज्ञा (जातो).

युव० : कंदर्प, आपण तिचा आमचा परस्परांना परिचय करून द्या.

सौदा० : परिचय काय करून द्यावयाचा ? आपण मातंग देशाचे दिग्बिजयी युवराज आणि ती एक सामान्य कैदी. तेव्हां तिच्याशीं एवढा शिष्ठाचार पाळण्याचे कारण काय ?

युव० : बाईसाहेब, आपण समजातां इतकी हलक्या दर्जाची कैदी नाहीं ती. चोर दरवडेखोरांत आणि वंडखोर या दुष्ट नांवाने ओळखिल्या जाणान्या स्वातंत्र्यवीरांत जमीन असमानाचें अंतर आहे. दुदंवाने अपेशी ठरली म्हणून ती आज आमची कैदी झाली आहे. नाहींतर आज आम्हाला बरोबरीच्या नात्यानेच तिच्याशीं गोष्टी कराव्या लागल्या असत्या. अगर आमच्या नशिवाने उलट खाली असती तर उलट आम्हालाच तिच्यापुढे कैदी म्हणून उभे रहावें लागलें असते. तेव्हां जेथे केवळ कार्याच्या यशापयशावरच माणसाचा लैकिक अवलंबून असतो तेथे त्याची खरी किमत लावण्यासाठी यशापयशांच्या मर्यादिपलिकडेच नजर टाकली पाहिजे.

कंदर्प : युवराजांचे शब्द, खण्डा दिग्बिजयी वीराला शोभण्यासारखेच आहेत. दुस्मान अपेशी ठरला एवढचाच कारणामुळे त्याची योग्यता कवडीमोले ठरविणे म्हणजे आपल्या मनाचे हलकेपण उघड करणे आहे. (काल० व हाला० शृंखलांनी वढ केलेल्या तेज० ला आणतात).

युव० : (पाहून)हें काय ? शृंखला न काढतां तुम्ही या शूर स्त्रीला आमच्यापुढे आणलेत ? कालकूट, तुम्हाला दरबारी रीतिरिवाज कांहीं ठाऊक आहेत का नाहीत ?

सौदा० : आमच्या दरबारचा असाच रिवाज आहे. वंडखोर वंदमावांना राजापुढे आम्ही कधीच मोकळे हजर करीत नाहीं.

युव० : तुमच्या दरबारचा असा रिवाज असेल-आमच्या दरबारचा असा रिवाज नाही. राजकीय कैदी त्यांच्या दज्यासि शोभेल अशा मानानेच आमच्या दरबारांत आमच्यापुढे पेश केले जातात. या वेळीं जरी आम्ही कदंबेश्वरांच्या राजवाड्यांत असलो तरी कैदी आमच्यापुढे पेश करावयाचा आहे. तेव्हां तो आमच्या दरबारच्या शिरस्त्याप्रमाणेच आमच्यापुढे पेश केला गेला पाहिजे.

कंदर्प : हालाहल, तिच्या शृंखला काढा व तिला मोकळी करा. (हाला० तसेकरता०).

युव० : त्यांना बसण्याला आसनं द्या. (नोकर तसेकरतात). कंदर्प, आपण आतां यांना आमचा परिचय करून द्या.

तेज० : आपल्या परिचयाची मला कांहीं जरूर नाहीं.

कंदर्प : तुला जरूर नसली तरी आम्हाला जरूर आहे. हे मातंगेश्वरांचे दिग्दिवजयी सेनानी मातंग युवराज आहेत व ते आज आमचे सन्माननीय पाहुणे आहेत.

तेज० : सन्माननीय पाहुणे आहेत! सर्वस्वासह यजमानाला गिळंकूत करणाऱ्या सन्माननीय पाहुण्यांची ही नवीनच जात जगांत पैदा झालेली दिसते.

कंदर्प : तेजस्विनी, दिग्दिवजयी जेत्यांच्यासंवंधानें वोलतांना जितांनी जिभेला थोडा आवर ठेविला पाहिजे.

तेज० : ते जित असतील ते आवर ठेवतील. मी कोणाची जित नाहीं आणि माझा कोणी जेता नाहीं; तेव्हां मला कोणासंवंधानेहि वोलतांना जिभेचा लगाम आखडण्याचें कांहीं कारण नाहीं.

युव० : वरोवर आहे. आपण जोंपर्यंत आपला स्वातंत्र्याचा आग्रह सोडलेला नाहीं तोंपर्यंत आपणाला जित समजणें चुकीचें आहे. पण तें राहूं द्या. आपण आधीं त्या आसनावर वसा.

तेज० : माफ करा. आपल्या सत्काराचा स्वीकार करण्याचा मला हक्क आहे असें मला वाटत नाहीं.

युव० : कां वाटत नाहीं?

तेज० : कारण मी आपली शत्रु आहे. आणि आपली कैदी या नात्यानें मला आपल्यापुढे उर्भे करण्यांत आले आहे.

युव० : आपलें उत्तर शूर स्त्रीच्या उमदेपणाला साजेसेचे आहे. पण आम्ही आपल्याला या वेळीं आमचा शत्रु अगर कैदी म्हणून येथे आणविलेले नाहीं.

तेज० : आपण कदाचित् तसें आणविलें नसेल. पण मी आपल्यापुढे शत्रुत्वाचे नातें मनांत जागतें ठेऊनच उर्भी आहे.

युव० : आपल्यासारख्या दिलदार स्त्रीकडून आमच्यासंबंधानें असा अन्याय होईल असे आरहाला वाटत नाही. आमच्या चित्तांत आपल्यासंबंधानें मित्रत्वाची भावना जागृत झाली आहे. तेव्हां आपल्याहि चित्तांत आमच्यासंबंधानें स्नेहभाव उत्पन्न झालाच पाहिजे.

तेज० : पुढचे कांहीं सांगवत नाही. पण आज मात्र तसें होणे अगदीं अशक्य आहे.

युव० : कां अशक्य आहे ?

तेज० : अनायासाने जेतृपदाचा लाभ झालेल्या धूतं भाग्यवंतांच्या तोंडीं आपण वापरीत आहांत ही औदार्याची भाषा शोभते. परंतु जेत्यांच्या जेतृत्वामुळे संवंस्वाचा नाश होऊन ज्यांच्या कपाळी परदास्याचे लांछन लागले आहे त्या हतभाग्यांच्या ठिकाणी हें औदार्यं संभवं शकत नाहीं.

१९ पद : गळन—“ दिलहिन कावूमे तो०—”
परवशता उर्ह जोंवरी । खर शत्य सलें हें ॥
अरिवरि तोंवरि प्रेमे । मन केवि भुलें हें ॥ ध्र० ॥
भडकतो कोध हृदयांत । बघतां त्यासि वैभवांत ॥
ध्यावया सूड दिनरात ॥ जित चित्त जले हें ॥ १ ॥

युव० : मग महाराज कंदर्प आमच्याशी स्नेहभावानें कसे वागत आहेत ?

तेज० : मी बोलल्यें तें जिवंत माणसांच्यासंबंधानें बोलल्यें. मेल्या मढच्यांच्यासंबंधानें बोलल्यें नाहीं.

कंदर्प : म्हणजे तू आम्हांला मेलेली मढीं समजतेस काय ?

तेज० : होय. मी आपणाला श्वासोच्छ्वास करणारी मेलेली मढींच समजते.

सौदा० : हा महाराजांचा अपमान आहे.

सेज० : असेल. तुमच्या महाराजांच्या मानापमानाची पर्वा करण्याचे मला कारण काय ?

काल० : कारण काय ? ते राजे आहेत आणि त्यांचा मान तू ठेवलाच पाहिजे.

तेज० : ते ज्यांचे राजे असतील त्यांनीं त्यांच्या मानापमानाची काळजी ध्यावी. माझे कांहीं ते राजे नाहीत. माझा राजा परमेश्वर आहे आणि फक्त त्याच्या मानापमानाची चिता वहाणे हा माझा धर्म आहे.

युव० : पण राजा हा तरी परमेश्वराचाच एक अंश आहे.

तेज० : राजा परमेश्वराचा अंश असेल. पण राजाचे निर्जीव चित्र कांहीं परमेश्वराचा अंश खास नव्हे.

सौदा० : म्हणजे महाराज राजाचे चित्र काय ?

तेज० : तुमच्या या महाराजांना 'राजाचे चित्र' म्हणजे सुद्धां त्यांचा
मोठा गौरव करण्यासारखेच आहे. कारण चित्र निर्जीव असले तरी
त्याला निदान कांहीं रंगरूप तरी असतें. पण यांना तर तें सुद्धां नाहीं.
हा म्हणजे एक शुद्ध मातीचा गोळा आहे; आणि तुम्ही सर्वांनी तोंडाने
'राजा' 'राजा' असा कंठशेष करीत त्या गोळाचाचे माकड बनवि-
ण्याचा उद्योग चालविला आहे !

सौदा० : पाहिले. एवढाचासाठीं मी हिला येथे आणवू नका म्हणून म्हणत होत्ये.
काल० : आणि मी सुद्धां महाराजांना हेंच सांगितले होतें.

सौदा० : युवराजासारख्या थोर दिग्विजयी पादुण्यासमोर कदंबेश्वरांना वाटेल
तशा अद्वातद्वा शिव्या देणे म्हणजे काय हें ? कालकूट, या माथेफिरु
अद्वदेसेला आतांच्या आतां येथून घेऊन चला कसें.

तेज० : घेऊन चला. मलाहि येथें थांबण्यांत कांहीं आनंद वाटत नाहीं.

युव० : थांवा. आहांला त्यांच्याशी आणवी थोडा वेळ वोलावयाचे आहे,
(तेजस्विनीस) तेजस्विनी, आपला कंदर्प महाराजांवर फारच राग
दिसतो.

तेज० : देशद्रोही चांडाळाचा कोणालाहि संतापच येणार !

युव० : आमचा स्नेह म्हणजे तुम्ही देशद्रोह समजतां काय ?

तेज० : माझ्या देशाच्या दुस्मानांचा स्नेह म्हणजे देशद्रोहच समजत्यें मी.

युव० : पण तुम्ही आम्हाला आपल्या देशाचे दुस्मान लेखतां हीच मुळी तुमची
चूक आहे. आम्ही तुमच्या देशाचे दोस्त आहोत.

तेज० : माझ्या देशाच्या मानेभोवती गुलामगिरीचा पाश आवळणारे मांग
माझ्या देशाचे दोस्त होऊंच शकत नाहींत.

युव० : प्रेमाच्या पाशाला गुलामगिरीचा पाश मानणे म्हणजे मूढपणाची
कमाल आहे !

तेज० : लांडग्याच्या मनांत कोंकरासंवंधाने प्रेम आहे असें सांगणे म्हणजे
द्वाडशणाची कमाल आहे !

युव० : आमच्या प्रेमाची साक्ष आम्ही आपल्याला कशी पटवावी ?

तेज० : आल्या वाटेने तडक घरचा रस्ता धरून पटवावी.

सौदा० : कदंबाचे राज्य परत कदंबाधिपतीच्या स्वाधीन केल्यावर युवराज
घरचा रस्ता धरणारच आहेत.

तेज० : पण आधीं राज्य घेऊन तें फिरून परत करण्याचा द्राविडी प्राणायाम
करीत बसण्यापेक्षां मुळीं प्रथम तें घेण्याचीच यातायात सोडून दिलेलीं
बरी नव्हे का ? कदंबाच्या राज्यलक्ष्मीच्या पदराला मातंगांच्या पुण्य-

हृस्तांचा पावन स्पर्श झाला नाहीं तर कादंबांचे पितर कांहीं स्वर्गांतून
नरकांत गडगडून पडत नाहीत !

युव० : पण कदंबेश्वरांनी आपले राज्य आपण होऊन आमच्या गळचांत बांध-
ल्यावर तें त्यांचें त्यांस परत केल्यावांचून आमी येथून हालणार कसे ?

तेज० : कदंबेश्वरांनी आपल्या घरी येऊन कांहीं आपल्या गळचांत आपले राज्य
आडकविलेले नाहीं. कदंबेश्वरांचे राज्य घशांत टाकण्यासाठीं आपलच
कदंबेश्वरांच्या घरावर दरवडा घाला आहे.

युव० : आम्ही कदंबावर स्वारी केली ती कदंबेश्वरांचे राज्य हिरावून घेण्यासाठीं
मुळींच केली नाहीं. त्यांचा स्नेह संपादन करण्यासाठीं केली.

तेज० : स्नेह संपादन करण्यासाठीं स्वान्या करण्याची ही शक्कल नवीनच आहे.

युव० : मुळींच नाहीं. परस्परांशी शत्रुत्वाने वाण्यान्या दोन पक्षांमध्यें बलाची
समानता प्रस्थापित झाल्यावांचून त्यांच्या ठिकाणी परस्परांविषयीं आदर
व प्रेम उत्पन्न होऊ शकत नाहीं हा सनातन सिद्धान्त आहे-

२० पद : पूर्वीं-त्रिताल. “चलोरे भाई अवलिया०—”

प्रवल अवमानी । दीन अवला ॥ जनि सदा मान यश
बला ॥ धू० ॥ दुर्वलता अति घोर पतनकर । मलिन

पाप; करि सदा विनाशा ॥ आत्मवशता कधी न हीन-
बला ॥ १ ॥

मातंगांची आजवर अशीच दुर्देशा झाली होती. परंतु आज आम्ही मातंग
कादंबांच्या वरोवरीचेच नव्हे तर कांकणभर अधिकच सरस ठरल्यामुळे
कदंबेश्वरांच्या पुढे मान वांकवून उभे न राहूतां त्यांच्या मांडीशीं मांडी
लावून वसलो आहोत आणि मित्र या नात्यानें त्यांच्याशीं प्रेमाच्या गप्पा
गोष्टी वोलत आहोत.

तेज० : कादंबांचा राजा भ्याड निघाला म्हणून मातंगाना आज आपल्या बलाचीं
मोठ्या दिमाखाने प्रौढी मिरविण्यास जागा झाली आहे. नाहींतर प्रीतीचे
उगमस्थान तरवारीच्या धारेत आहे का अंतःकरणाच्या पावित्र्यांत आहे
याचा निर्णय कादंबांनी आपणांस समरांगणावर निविवाद लावून
दाखविला असता. कदंब हें मेंद्रांचे राष्ट्र नाहीं-सिहांचे राष्ट्र आहे व
शत्रुच्या पाशवी बलापुढे नव्हे होऊन आपल्या प्रीतीचा ठेवा त्याच्या
स्वाधीन करण्याचा त्याचा देहस्वभाव नाहीं. तो नमेल-दवेल-किंवृहना
अशा दैन्यावस्थेत मुकाटचानें मरेलहि. परंतु बलात्कारानें आपले अंतः-
करण हिरावूं पहाण्यान्या आपल्या दगलबाज दुस्मानावर प्रेम कधींहि
करणार नाहीं. युवराज-

२१ पद : गङ्गल. “दिल् चुराये हुए०—”
जिकितें । जगि तें ॥ मृदु प्रेमबलचि प्रेमातें ॥
पशुबलें । अवधीं ॥ बलहीन जय न ये त्यातें ॥ ध्रु० ॥
छेदितां । प्रेमलता ॥ कूर कठिन खड्गानें ॥
पाप तें । प्रसवी ॥ घनधोर कलह कालातें ॥

युव० : आपला उज्ज्वल स्वदेशाभिमान पाहून व निस्सीम स्वातंत्र्यप्रेम पाहून आपल्यासंवंधानें आमच्या मनांत उद्भवलेला आदर दणगुणित झाला आहे.

सौदा० : आपण गौरवातें बोलत असतां ‘दगलबाज’ ‘दरवडेखोर’ अशा शेळवया विजेषणांनीं आपल्याला आठविणाऱ्या वेमुर्वतखोर उर्भट वायको संवंधानें आदर वाळगणें व तो तिच्यासमोर उघड बोलून दाखविणें हे राजकारणी पुरुषांना शोभत नाहीं.

युव० : बाईसाहेब, राजकारणाचे धडे आपल्यापासून शिकण्याइतके कांही आम्ही अजागळ नाहीं.

सौदा० : माझ्या प्रत्येक शब्दाचा युवराज भलताच अर्थ करीत आहेत हे पाहून माझ्या मनाला अत्यंत दुःख होत आहे. मी बोलत्यें तें युवराजांना राजकारणाचे पाठ शिकविण्याच्या उद्देशानें बोलत्यें नाहीं. युवराजांच्या फाजिल स्तुतिपाठानें ही चढेल वायको अधिकच चढून जाईल म्हणून मी युवराजांना इथारा दिला.

तेज० : बाईसाहेब, या बावतींत आपण अगदीं निर्धास्त असा. कविवाज शबूचे शब्द कोणत्या प्रसंगीं कोणत्या मतलबानें उच्चारलेले असतात हे जाण्या-इतकी अव्याप्त देवानें मला दिलेली आहे. युवराजांच्या अखंड स्तुतिपाठानेहि या तेजस्त्विनीच्या अंगावर मूठभर तर राहोच पण चिमूठभर देखील मांस चढणार नाहीं ही आपण खात्री ठेवा.

शृगाल : म्हणजे युवराज आतांपर्यंत जे बोलतें तें सारें खोटेंच होते म्हणावयाचे !

तेज० : निदान मी तरी तें सारें खोटेंच समजते एवढें खरें !

युव० : ठीक आहे. ही आपली पहिलीच मुलाखत आहे, तेव्हां पूर्वग्रहांनीं पछाडलेल्या आपल्या मनाला आमच्या शब्दांत कपटाचा भास झाल्यास त्यांत अस्वाभाविक असें कांहीच नाहीं. आम्ही आपल्या ठिकाणीं असतो तर आम्हीहि असेंच सावधपणाचें वर्तन केलें असतें.

सौदा० : काय ? आपल्याशीं प्रेमलपणाने वागणाऱ्या मित्राशीं आपणहि असेंच उद्घटपणाचें वर्तन केलें असते ?

युव० : अलवत्. असेच वर्तन केले असते. शब्दांतील प्रेमळपणा कृतीत अनुभवासे येईपर्यंत कटूचा शवूने आणलेल्या मित्रत्वाच्या आवाला आम्ही असाच सडेतोडपणाचा खडखडीत जवाव दिला असता.

तेज० : मला वाटते आतां आपले संभाषण अधिक लांबविष्णांत कांहीं अर्थ नाहीं.

युव० : अर्थ आहे म्हटला तर आहे-आणि नाहीं म्हटला तर नाहीं. आमच्या-विरुद्ध का होईना पण आपण अष्टौप्रहर जरी आमच्याशीं वोलत बसलांत तरी आम्हाला आपल्या वोलण्याचा कंटाळा येणार नाहीं. कठोर शब्दांच्या आड आपले कोमळ व उदार अंतःकरण छपवून ठेवण्याचा आपण आतापर्यंत जरी आटोकाट यत्न केलांत तरी आमच्या भेदक दृष्टीने त्याचा वरोबर ठाव काढलेला आहे व त्यामुळे आपल्या कटु शब्दांतहि आम्हाला एक प्रकारची विलक्षण गोडी वाटू लागली आहे. तथापि आपणाला आमच्याशीं वोलण्याचा कंटाळा आला असेल तर निष्कारण आपणाला येथें डांबून ठेवण्याची आमची इच्छा नाहीं. आम्हाला आपले अंतःकरण शोधावयाचे होतें आणि ते आतां आम्ही पुरे शोधलें आहे. आतां आमचे तूर्त तरी आपल्याशीं कांहीं काम उरले नाहीं. (कंदपर्स) कंदर्प, आमचे काम झाले. आपण यांच्या ठिकाणी यांना आतां पोंहोचते करू शकता.

कंदर्प : ठीक आहे. कालकूट, इला इच्या ठिकाणीं चांगल्या बंदोबस्ताने नेऊन पोंहोचवा. (तेजस्विनीस) तेजस्विनी, तुझ्याशीं वोलण्याचीं माझी इच्छा नाहीं. पण जातां जातां तुझ्याशीं मी एवढे वोलून ठेवतो कीं आपल्या दुराग्रही स्वभावाने तू आज एका थोर पुरुषाचे मन निष्कारण दुखविले आहेस.

तेज० : खरोखरच एका थोर पुरुषाचे मन दुखविल्याचे पाप माझ्या हातून घडले असेल तर त्याचे प्रायशिच्चत मला केव्हां ना केव्हां तरी भोगावेच लागेल आणि मी ते आनंदाने भोगीनही. परंतु हे पाप माझ्या हातून घडले आहे असे माझी मनोदेवता मला सांगत नाहीं. महाराज, कपटाने घशांत टाकलेले राज्य बिनवोभाट पचवितां यावें म्हणून युवराजाकडून हा सारा देखावा दाखविष्णांत येत आहे. उद्यां यांचा डाव पुरा साधला म्हणजे दाखवावयाचे दात आंत ओढले जाऊन चावावयाचे दात बाहेर आल्या-वांचून रहाणार नाहीत. कंदर्प महाराज, यांच्या मिठास मायावी भाषणांनी हुरळून गेल्यामुळे माझे शब्द या वेळीं आपणास रुचावयाचे नाहीत. परंतु मी आपणास पुनः एकवार वजावून सांगते कीं—‘यांवा-पुढे पाऊल टाकून नका. अजून तरी मागें फिरा. अजून आपणास आपल्या बचावाचा मार्ग खुला आहे’—

कंदर्प : वस. पुरें कर आपले पांडित्य. त्योच त्योच कोटचा व त्योच त्योच शिंध्यो एकण्याचा मला आतां अगदीं वंटाळा आला आहे. मी कदंबाचा राजा आहे—कदंबाचा स्वामी आहे व आपल्या जन्मसिद्ध अधिकारांत मी जे कांहीं केले आहे तें प्राण गेले तरीं मला आतां फिरवावयाचें नाहीं.

तेज० : ठीक आहे. आपले हे शब्द परिणामीं आपणांस भोवल्यावांचून रहावयाचें नाहींत. आपण ही आपल्या राष्ट्राचीं वंचना केली आहे व तिच्याबद्दल एक दिवस आपल्याला राज्यासह प्राणाचें मोल द्यावें लागेल. आपल्या राजेपणाचें वल त्या वेळी आपणास उपयोगी पडणार नाहीं.—

२२ पद “ पीहू पीहू काहे वोल ”०—

कांहीं नाहीं पाही जनि मोल । वोल विफल हे ॥ अधम गति परिणामीं ॥ ध० ॥ जनकोपानल—प्रखर—ज्वाला ॥ त्वरित जाळिते स्वकुलवंचका ॥ १ ॥

चला, मला घेऊन चला. (काल० हाला० तिला नेतात).

युव० : वाहवा ! नांवाप्रमाणे खरोखरच तेजस्विनी आहे. अशी स्त्री जर मातं-गंत जन्मास आली असती तर मातंगानें तिला आपल्या शिरावर धारण केले असते !

सौदा० : आणि आतां तरी शिरावर धारण करावयाला हरकत कोणती आहे ? जन्मस्थानाच्या फरकामुळे कांहीं तिच्या सद्गुणांत फरक पडलेला नाहीं!

युग० : वाईसाहेब, आपल्या नागमोडी अंतःकरणाला आमचे सरळ उद्गार पटावयाचे नाहींत हे आम्ही जाणून आहोत.

सौदा० : माझें अंतःकरण नागमोडी आणि आपले उद्गार सरळ काय ? युवराज, आपले शब्द माझ्या अंतःकरणाला घरें पाडीत आहेत.

युव० : वाईसाहेवांनीं जरा शांत व्हावें. तेजस्विनीची स्तुति म्हणजे कांहीं आपली निदा नाहीं.

सौदा० : निदा नाहीं कशी ? निदाच आहे. काझ्या हाडवैरिणीसमोर आज आपण माझी मरणप्राय अप्रतिष्ठा केली आहे.

युव० : वाईसाहेवांची त्याबद्दल आम्ही माफी मागतो. वाईसाहेवांनीं आमच्या दुस्मानीसमोर आम्हाला शहाणपणा शिकविण्याचा आव आणला नसता तर असा प्रसंग खात्रीनें आला नसता. असो. झालें तें झालें. आतां पुढे तरी वाईसाहेब अधिक अक्कलदुष्पारीनें वागतील अशी आम्हाला उमेद आहे. (कंदपर्सि) कंदर्प, चला आपण अंमळ वागेत फिरून येऊ.

कंदर्प : चलावें. आमची तयारी आहे. सौदामिनी, चल.

युव० : त्यांना कशाली उगाच तकलीफ देतां ? आमच्या वोलण्याने त्यांचे पित्त भडकून गेले आहे. तेव्हां तें शांत करण्यासाठी त्यांना थोडा एकांत मिळूं द्या.

कंदर्प : पित्त कसले भडकले आहे ? तिचा स्वभाव थोडा गरम आहे एवढेच. आपण पुनः दोन गोड शब्द वोललांत मृष्टिजे येईल प्रकरण ताळघावर.

युव० : गोड शब्द वोलण्याला आमची मुळीच ना नाही. पण आम्हाला आपल्या एकटधारीच कांहीं वोलावयाचे आहे.

कंदर्प : पण सौदामिनी आणि आम्ही दोन कोठे आहोत ? आमचे देह दोन आहेत—पण आत्मा एकच आहे.

युव० : आत्म्यासंवंधानेच वोलावयाचे असेल तर तो दोघांचाच का, सर्वांच आत्मा एक आहे. पण मला आपल्याशी कांहीं आत्मज्ञानाच्या गोष्टी वोलावयाच्या नाहीत व्यवहार वोलावयाचा आहे.

सौदा० : महाराजांनी जावें त्यांच्या वरोवर. माझी प्रकृति बरी नाही. तेव्हां मी कांहीं येत नाही.

युव० : ज्ञाले ? आतां कांहीं हरकत नाहीना ? परवागगी मिळाली.

कंदर्प० : ठीक आहे. चलावें युवराजांनी.

युव० : शृगाल, चला. तुम्हीहि वरोवर चला.

सौदा० : आपल्या दोघांच्या एकांतांत माझी अडवण होते आणि शृगालराज चालतात कां ?

युव० : आम्हाला वाटतें या सवालाचा जवाब शब्दांनी देण्यापेक्षां कृतीतेच दिलेला बरा. कंदर्प—शृगाल—चला. (तिघे जातात).

सौदा० : (स्वगत) वेमान—गळेकापू—चोर कोठला ! गरज सरतांच वैद्याला तिरडीवर आवळावयाला तयार ! कंदर्पाची गृही जमली नव्हती तोंवर माझी सारखी सारखी वरवर चालली होती—पण आतां कंदर्प पुरा तावडीत आलेला पहातांच माझ्यावर सर्पासारखा उलटूं पाहतो. जेथें तेथें अपमान—जेव्हां तेव्हां अप्रतिष्ठा ! तेजस्विनीचा गौरव आणि माझा उपहास ! ठीक आहे. पाहून घेते. कंदर्प मुठीत आला तरी कंदवाचे सिहासन कांहीं अजून पदरांत पडलेले नाही. तुझ्या जिभेत अमृत भरलेले असेल तर माझ्या जिभेतहि कालकूट भरलेले आहे. दोन दिवसांच्या आंत माझ्या विषारी दांतांच्या दंशाने कंदर्पाला तुझ्यावर उलटविला नाहीं तर नांवाची सौदामिनीच नाहीं (विचार करून) वस. ठरला निश्चय. आतां एकदम उद्योगालाच लागावयाचे.—

२३ पद—“पतितं दीनोद्धरणं०—”

शठ हा । गर्वेढ्ठट हा ॥ भेदितो दुरक्तरे मदंतरा ॥
शठ हा ॥ ध्रु० ॥ कुटिल कपटि रिपु मातला ॥ पाहिजेचि
पर्दि झणि ठेचिला ॥ वाया । माया । खला या ॥ १ ॥
(त्वेषां निघून जाते).

प्रवेश दुसरा

(स्थळ :— राजवाड्याच्या वागेंतील एक भाग. शृगाल व पशुपाल
बोलत येतात).

शृगाल : असे काय ? कंदर्द महाराज आमच्यांनी अलिकडे एक दोन दिवसात
असें तिरस्टपणानें कटकून वागतात त्याचें कारण सौदामिनी राणीसाहेब
आहेत एकूण.

पशु० : भोलेनाथ ! सौदामिनी राणीसाहेबच आहेत. दुसरे कोणी नाहीं. अहो,
आगेच्या डोंबाला विस्तवाची ठिणगीच कारण होत असते.—पाण्याचें
थेब कारण होत नाहीत. अहो, ही म्हणजे अगदी उलटचा काळजाची
महापाताळयंत्री बायको आहे. बोलेल एक-दाखवील दुसरेच-आणि
करील तिसरेच. भोलेनाथ !

शृगाल : वरें पण हें गुपित तुम्हाला कसें कळले ?

पशु० : आम्हाला कसें कळले ! अहो, आमचे कान आखूड का आहेत ?
पाताळांत बसलो तर स्वगतिल्या गोष्टी एकतो आम्ही. मग हें तर
काय आमच्या परसांतलेंच कारस्थान. हें कळावयास काय कठीण ?
नुस्ता नाकाने वास घेऊन कान टवकारावयाचा उशीर की खडान्
खडा-शब्दान्-शब्द-नव्हे-अक्षरन् अक्षर-भोलेनाथ !

शृगाल : पण सौदामिनी राणीसाहेबांना आमचा एवढा राग येण्याचें कारण
काय ?

पशु० : कारण भोलेनाथ ! बायकांना लोण्याची सुद्धां सवत खपत नाहीं. मग
तेजस्विनीसारखी हाडामांसीची कोठून खपणार ? अहो, “याचको
याचकं दृष्ट्वा श्वानवत् गुरुरायते” समजलांत भोलेनाथ !

शृगाल : पण युवराजांचें तेजस्विनीवर प्रेम आहे कोठे ?

पशु० : अहो, पुरुषांच्या भावड्या नजरेला चोरट्या प्रेमाची बदचाल चटकन्
उमगत नाहीं. पण बायकांची नजर या बाबतींत महाबिलंदर असते.
आणि त्यांतही ही सौदामिनी म्हणजे तर या कामांत अगदी भोलेनाथ !

नसेल तेथे चोरी पकडील—मग असेल तेथे तर गोष्टच बोलावयाला
नको. नुसत्या मुताने स्वगचा पहला गांठते. माझ्या उभ्या जन्मांत
इच्यासारखी जहांदाज वायको मीं काहीं कधीं—भोलेनाथ ?

शृगाल : वरें. मी म्हणतो युवराजांचे तेजस्विनीवर प्रेम असले तर त्यांत इचे
काय विघडले !

पशु० : अहो सारेंच विघडले ! कंदर्प महाराजांचे राज्य गेल्यामुळे कदंबाचे
राज्ञीपद नाहीं आणि युवराजांची शिकार निसटल्यामुळे मातंगांचे
युवराजीपदहि नाहीं. तेलहि गेले—तूपहि गेले आणि हातीं धुपाटणे मात्र
आले—भोलेनाथ ?

शृगाल : पण कंदर्प महाराजांचे राज्य आम्ही त्यांना परत करणार आहोत.

पशु० : अहो, आपण नेहमीच असे हाणता. पण भामटचांचा विश्वास कधीं
कोणाला—भोलेनाथ ?

शृगाल : म्हणजे ? आम्ही भासटे आहोत वाटते ?

पशु० : अहो आपण भासटे आहोत असे मी म्हणत नाहीं. पण सौदामिनीने
महाराजांच्या कानांत हाच मंत्र सांगितला आहे, त्याला काय करा-
वयाचे ? ती स्वतः अटूल भासटी असल्यामुळे तिच्या भासटचा नजरेला
आपल्या सारखे भासटे तेव्हांच—भोलेनाथ !

शृगाल : (विचारपूर्वक) छे—युवराजांना सांगून हें प्रकरण मिटते घेतले पाहिजे.
नाहीतर भलताच परिणाम व्हावयाचा.

पशु० : अहो भलताच काय—भयंकर परिणाम व्हावयाचा ! आज सकाळपासून
तर महाराजांची तव्येत फारच उखडलेली दिसते. खुद राणीसाहेब
आणि प्रधानजी यांच्यावर सुदूर शिवांचा सारखा भडिमार सुरु आहे.
भोलेनाथ !

शृगाल : म्हणजे ? राणीसाहेबांनीच चिडविले आणि राणीसाहेबांनाच शिव्या ?

पशु० : हां. हीच तर सारी—भोलेनाथ ! युवराजांच्या पाठीस लागण्यासाठी
सैतान जागा केला आणि आतां त्याने मात्रिकांचीच मानगुटी घरली
आहे. तहाच्या शर्ती पाळीत नाहीं म्हणतो, भोलेनाथ !

शृगाल : काय ? तहाच्या शर्ती पाळीत नाहीं म्हणतो ?

पशु० : हो. मी प्रत्यक्ष आपल्या कानांनी हें—भोलेनाथ ! हां.

शृगाल : (विचार करून) युवराजांच्याजवळ तुम्ही या सर्व गोष्टी कवूल
कराल का ?

पशु० : भोलेनाथ ! खन्याला डर कसला ? पण हें पहा, युवराजांच्यापुढे
तुम्ही एवढयांतच मला पेश करू नका. मी भितो असे नाहीं. पण

तुमच्या युवराजांना पाहिले म्हणजे माझ्या छाटीत-जरा भोलेनाथ !
तेव्हां थोडी भीड चेतूं द्या. मग युवराज आहेत आणि मी आहे. पाहून
घेतो. एका शब्दांत युवराजांना चारीमुऱे चीत मारले नाहीं तर काय
म्हणाल-तें भोलेनाथ !

(शिंगुपाल गडबडीने प्रवेश करतो).

शिंगु० : ए भोलेनाथ, येथें यांच्याशीं गप्पा काय छाटीत वसला आहेस ? तिकडे
चल. महाराज तुझ्या नांवानें सारखा शंख करीत आहेत.

पशु० : माझ्या नांवानें शंख करीत आहेत ! म्हणजे ? मी काय बोवा त्यांचें
घोडे-भोलेनाथ ?

शिंगु : तुं घोडे मारले नाहींस. पण शंख मात्र तुझ्या नांवाने चालला आहे
खरा.

पशु० : वा: हें खूप आहे बोवा ! डंख मारावा दुसऱ्याने आणि शंख माझ्या
नांवाने ! वडधाचें तेल बांग्यावर ! भोलेनाथ !

शिंगु० : तेव्हां चल. उगाच वडबड करीत बसू नकोस. तुझे तोंड दिसल्यावांचून
दाढऱ्या बाटल्यांचीं तोंडे खुली व्हावयाचीं नाहींत.

पशु० : असे ? मदिरापानाच्या समारंभाकरितां या पशुपालाचें आवाहन चालले
आहे काय ? मग भोलेनाथ ! चल-दोन सोडून चार पायांवर आपली
तयारी. पण तूं खरें सांगतोस ना हें ? कां कांहीं लबाडी आहे ? नाहीं
तर दाढऱ्याव्याला म्हणून जाईन अणि लाठ्या खाऊन परत येईन.
हो-महाराजांची तव्येत जरा गरम झाली आहे म्हणून-भोलेनाथ !

शिंगु० : अरे गरम झालेली तव्येत नरम करण्याकरतांच तर हा तीर्थप्राशनाचा
समारंभ आहे. मदिरा ही खदिरांगारांचीं वडील वहीण. एक चटका
वसला की प्रवंचांतील सारा तापत्रय जळून खाक. तेव्हां चल. दाढऱ्या
पवित्र गंगाप्रवाहांत चार दोन वुचकळ्या देऊन महाराजांचा ताप
निवारण कळून.

पशु० : ठीक आहे. चल. (शृंगालास) वकीलसाहेब, भोलेनाथ !

शृंगाल : ठीक आहे. हा तीर्थप्राशनसमारंभ आटोपल्यावर पुनः एकदा भेटा. म्हणजे
तुम्हा उभयतांच्या कामगिरीसंबंधाने आपण सविस्तरपणे वोलूं.

पशु० : समारंभ संपतांच येतां येईल कीं नाहीं सांगवत नाहीं. पण दाढऱ्या
निशा उतरून फिरून शुद्धीवर आलो म्हणजे जरूर येऊन भेटेन. बरें
भोलेनाथ !

शृंगाल : भोलेनाथ ! (जातो).

शिंगु० : कायरे ? जुळलें का कांहीं संधान ?

पण० : अरे-भोलेनाथ ! थोरा मोठचांची चुगली म्हणजे केवहांही सही होणार
शिफारसपत्र आहे म्हणून समज. भोलेनाथ !

शिशु० : म्हणजे ? तू चुगली केलीस की काय ?

पण० : भोलेनाथ ! चुगली नाहीं तर जिभलीची वहादरी काय ?

शिशु० : कोणाची चुगलीं केलीस ?

पण० : अरे खुद राजेसाहेबांची आणि राणीसाहेबांची ! भोलेनाथ ! शिकारच करावयाची मग उंदीरघुर्जीची का ? चांगले वाष लांडगेच पालथे घाटले पाहिजेत. त्या सौदामिनीने—सौदीने मातंगेश्वराकडून मिळालेला लुच-पतीचा सारा मलिदा स्वतःच सफाचट करून टाकला. तुझ्या माझ्या हातीं एक कपदिकाहि लागू दिली नाहीं. तेव्हां आतां तिला पुरी भोलेनाथ करून टाकण्याची मी अगदीं भीष्मप्रतिज्ञा केली आहे. वस्. एक तीं तरी भोलेनाथ, नाहींतर मी तरी भोलेनाथ ! जें होईल तें जाईल. (पाहून) पण थांब, तो लष्करी डुककर इकडे येत आहे. तेव्हां आतां जरा हा कथा प्रसंग भोलेनाथ (हाला० येतो).

हाला० : (शिशुपालास) कायरे ए कुकुट, इकडे काय करतो आहेस ?

शिशु० : कांहीं नाहीं. पशुपालाला वोलावतो आहे.

हाला० : आणि तू रे मर्कट ?

पण० : मी शिशुपालाचे बोलावणे एकतो आहे.

हाला० : ऐकतो आहे ? वोलावणे नुसते ऐकून चालत नाहीं. तावडतोब पाय उच-लून वाट चालू लागले पाहिजे.

पण० : त्याच विचारांत आहोत आम्हीं. सेनापतिसाहेबांची लष्करी शिस्त मार्गीत आडवी आली म्हणून जरा अडखळलो. म्हटले एवढ्या मोठचा प्रचंड धोंडेला असें उद्धटासारखे ओलांडून जाणे प्रशस्त नाहीं आणि शिवाय लष्करी शिस्तीला धरूनहि नाही. भोलेनाथ !

हाला० : लष्करी शिस्तीला तुम्ही एवढा मान देऊ लागलांत हें पाहून मला मोठा आनंद होतो. पण आतां येथे क्षणभरहि थांवू नका. महाराज रतिविलास-मंदिरांत तुमची अगदीं चातकाप्रमाणे वाट पहात वसले आहेत.

शिशु० : हे आम्हीं निघालोच तिकडे. सेनापतींचा विजय असो !

पण० : लष्करी शिस्तीचा जयजयकार असो ! भोलेनाथ ! (दोघे निघून जातात).

हाला० : (स्वगत) आतां युवराजांची भेट घेऊन हें पत्र त्यांच्या स्वाधीन केले पाहिजे. पण ते आतां सांपडतील कोटे ? (पाहून) अरे वा : ते पहा

शृगाल आणि युवराज इकडेच येत आहेत. वेश झाले. आपली पायपीट चुकली.

(शृगाल व युवराज बोलत प्रवेश करतात).

युव० : (शृगालास) एकून आमच्या अंदाजाप्रमाणे आमचा डाव सही झाला !

शृगाल : निसंशय झाला ! आपण चिडविल्यामुळे कोधाने खवळून जाऊन त्या जलाल नागिणीने कंदपर्चिया कानाला आपल्या विषारी दांताचा कडकडून चावा घेतला.

युव० : फार छान झाले. आतां आपला जम येथे पुरा बसला आहे. तेव्हां आतां त्याने तदाच्या शर्ती पाळण्याची टाळाटाळ केली की राज्य खालसा करून आपण मोकळे होऊ. उगाच भिजत घोंगडे ठेवण्यांत अर्थ काय ? (हालाहल पुढे येतो.)

हाला० : (मुजरा करून) युवराजांचा विजय असो !

शृगाल : काय ? लष्करी शिस्तीचे आधारस्तंभ, इकडे कोणीकडे मोर्चा वळला आपला ?

हाला० : महाराजांनी युवराजांना देण्याकरितां हें पत्र दिले आहे.

शृगाल : पाहूं-द्या तें इकडे.

हाला० : माफ करा. तें पत्र युवराजांचे आहे. आपले नाहीं. मी लष्करी शिस्तीचा माणूस आहे. एकाचे पत्र दुसऱ्याला आणि दुसऱ्याचा निरोप तिसऱ्याला सांगण्याचा माद्या शिरस्ता नाहीं.

शृगाल : ठीक आहे. युवराजांना द्या.

हाला० : युवराजांनी या पत्राचा स्वीकार करावा. (युव० स पत्र देतो).

युव० : (पत्र घेऊन व बाचून) तुमचे महाराज या वेळी कोठे आहेत ?

हाला० : या वेळी ते कोठे आहेत तें मी कसें सांगणार ? मी पत्र घेऊन इकडे आलों त्या वेळी ते रतिविलासमंदिरांत होते. पण आतां ते तेथेच आहेत का दुसरीकडे निघून गेले आहेत हें मला काय माहित ? राजे लोकांच्या पायाला नेहमी भोवरा वांधलेला असतो. म्हणून शंका येते, मी लष्करी शिस्तीचा माणूस-

युव० : समजले. समजले. जास्त चन्हाट वळू नका. असेच परत जाऊन पत्र आम्हाला पोहोचले असें महाराजांना कळवा. आणि त्याचप्रमाणे सौदा-मिनी वाईसाहेबांना-

हाला० : सौदामिनी राणीसाहेबांना ?-

युव० : राणीसाहेबांना नाही-बाईसाहेबांना तावडतोब आमच्या भेटीला लावून द्या. जा.

हाला० : जशी युवराजांची आज्ञा. मी लष्करी शिस्तीचा-

युव० : हां आणखी हे तुमचे लष्करी शिस्तीचे पालुपद आमच्यापुढे वारंवार गात जाऊन का. तुम्ही लष्करी शिस्तीचे माणस आहांत हें आम्हाला माहित आहे.

हाला० : सरकारांची मर्जी. सरकारांचा विजय असो. (जातो).

युव० : शृगाल, काम फत्ते ! -हें पत्र पहा. (पत्र त्यास देतो.)

शृगाल : (पत्र वाचून) वा: छान डाव रंगाला आला. आतां तो खात्रीने भडकणार कांहीं तरी घोंटाळा करणार-आणि तह मोडल्याचे निमित्त करून कदंबदेश विनवोभाट आपल्याला आपल्या घशाखाली घालतां येणार !

युव० : आलाच पाहिजे. तेवढासाठीच तर हा सौदामिनीला चिडविण्याचा सारा व्यूह आम्हाला रचावा लागला.

शृगाल : मला वाटते आपण आतां सौदामिनीला थोंडे गोंजारण्याला सुरवात करावी.

युव० : छे-इतक्यांत नाहीं. राज्यदानाच्या शर्तीचा एकदांचा सोक्षमोक्ष होईपर्यंत आपण ही नागीण नेहमीं अशी खबळलेली ठेवली पाहिजे. नाहींतर ती या भडकलेल्या सैतानाला पुनः शांत करील व त्याच्याकडून तहांतील शर्ती विनतकार पाळवून त्याचे राज्य त्याला परत करण्याला आपणाला भाग पाडील. तेव्हां या वेळी तिला आपण सारखे डीवचीतच राहिले पाहिजे. कदंबाचे राज्य कोणत्याही हालतींत आम्हाला परत द्यावयाचे नाहीं आणि ही सौदामिनीची व्यादहि आम्हांस कायमची पाठीस लावून घ्यावयाची नाहीं. कंदपनिं शतं मोडली कीं राज्य घशाखाली आणि सौदामिनी कांसावर. वस्. खेळ खलास !

शृगाल : सौदामिनीला दिलेले युवराजीपदाचे वचनहि आपल्या मनांत पाळावयाचे नाहीं ?

युव० : बिलकुल नाहीं. असल्या छिनाल रांडेला मातंगयुवराजाच्या अध्यासिनावर वसण्याचा मान आमच्याकडून केव्हांहि मिळणार नाहीं.

शृगाल : युवराजांचे मन तेजस्वीने आकर्षित केलेले दिसते.

युव० : तसेच कांहीं केवळ नाहीं. परंतु तिला जिंकल्यावांचून आमचा खरा विजय झाला असें मनाला वाटत नाहीं. ही कंदपांदि मडळी म्हणजे केवळ एक मेंदरांचा कळप आहे. त्यांना जिकण्यांत कांहीं खरा पुरुषार्थ नाहीं. खरा पुरुषार्थ या वाघिणीला वेंसण घालण्यांत आहे.

शृगाल : पण ही वाघीण आपल्या जाळच्यांत सांपडेल असे मला वाटत नाहीं.

युव० : जाळच्यांत सांपडली नाहीं तर फांसावर चढेल. आम्हाला कांहीं त्या गोष्टीची मोठीशी फिकीर वाटत नाहीं. (सौदा० येते).

सौदा० : युवराजांनी मला कशाला बोलाविले ?

युव० : हें कंदर्प महाराजांकडून आलेले पत्र पहा (पत्र पुढे करतो).

सौदा० : तें मी पाहिले आहे. माझ्या समक्षच महाराजांनी तें लिहिले.

युव० : अस्तं. म्हणजे आम्हाला हुलकावण्या देण्यांत कंदर्प महाराजांना आपणहि सामील आहांत म्हणावयाचे.

सौदा० : समक्ष घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींत मनुष्य सामीलच असते असे कांही शास्त्र नाहीं.

युव० : असें ? वरें याला उत्तर काय द्यावयाचे ?

सौदा० : मी काय सांगू ? आपल्या मर्जीस येईल तें द्या.

युव० : राज्यदानसभारंभ आतां एक क्षणभरहि लांबणीवर टाकण्याची आमची इच्छा नाहीं. आतांपर्यंत ज्ञाला हात्र विलंब मयदिवाहेर गेला आहे.

सौदा० : तर मग तसें कळवा महाराजांना.

युव० : पण आपली या बाबतीत सल्ला काय आहे ?

सौदा० : माझी कांहीच सल्ला नाहीं. युवराजांना वरें दिसेल तें युवराजांनी खुशाल करावे.

युव० : पण तें आपल्या महाराजांना रुचेल का ?

सौदा० : तें तरी मीं काय सांगू ? कदाचित् रुचेल-कदाचित् 'रुचणारहि नाही. पण मी म्हणत्ये महाराजांच्या रुचण्या न रुचण्याची युवराजांना पर्वा करण्याचे कारण काय ? महाराज जित आहेत आणि आपण जेते आहांत आणि जितांना त्यांची इच्छा असो. वा नसो जेत्यांच्या लहरीप्रमाणे नाचणे भागच आहे.

युव० : असें ! ठीक आहे तर मग या पत्रांतील विनंति आम्हांला मान्य करतां येत नाहीं असे आपल्या महाराजांना जाऊन कळवा.

सौदा० : कळविते. पण मला वाटतें युवराजांनी या बाबतींत पुनः एकावर नीट विचार करावा.

युव० : आपल्याला आम्ही सल्ला विचारली तेब्बां ती देण्याचा आपण मोठ्या तोन्याने इन्कार केलांत. आतां आम्हाला आपल्या सल्लेची जरुर नाही. आमचा निकाल पुरा विचार करूनच आम्ही दिलेला आहे. आणि तो आपल्या महाराजांकडून विनतकार अंमलांत आला पाहिजे अशी आमची आपणाला सक्त ताकीद आहे.

सौदा० : मला ताकीद आहे ?

युव० : होय-तुम्हाला-सौदाभिनीसाहेबांना-सक्त ताकीद आहे.

सौदा० : हें पत्र मीं पाठविलेले नाहीं-महाराजांनी पाठविलेले आहे.

युव० : ते ठाऊक आहे आम्हाला. राजकारणाचे खेळ आम्ही कांहीं आज नव्यानेंच खेळत नाहीं. असली पत्रे कोण सांगते-कोण लिहिते-आणि कोण पाठविते हें सारें आम्ही पुरें जाणतों. तेव्हां हें पत्र महाराजांकडून आले असले तरी आमची ताकीद-आमची आज्ञा-आमचा हुक्म-अंमलात आणण्याची जवाबदारी सौदामिनीसाहेब, आपल्यावर आहे. आणि तिची चोब तामिली करण्यांत आपल्याकडून थोडाहि कसूर आला तर-वाई-साहेब-

युव० : तर काय ?

युव० : तर काय हें आम्ही वोलून दाखवू इच्छित नाही-वेळ आली म्हणजे तें प्रत्यक्ष करूनच दाखविले जाईल. तूतं एवढा इषारा मिळाला तेवढा बस आहे. तेव्हा शहाण्या असाल तर जरा वेतानें पुढे पाऊल टाका. शृगाल, चला आपण राजवाड्यांत जाऊं या.

शृगाल : जशी सरकारांची इच्छा. चलावे.-

सौदा० : शृगालराज, मला आपल्याशीं दोन शब्द बोलावयाचे आहेत.

युव० : (मध्येच) आपल्याशीं दोन शब्द बोलावयाला शृगालांना या वेळी कुरसत नाहीं. चला शृगाल चला.-

शृगाल : सरकारांनी पुढे व्हावें. मी आलोच पाठोपाठ.

युव० : छे-आपण आमच्यावरोवरच आले पाहिजे. आमच्यासमोर ज्यांना आपल्याशीं मोकळेपणाने बोलण्याची इच्छा नाही त्यांना आमच्यामार्गे आपल्याशीं गुप्त खलवतें करण्याची संघिदेणाची आमचीहि इच्छा नाहीं. चला-आमच्या पुढे व्हा.-(दोघे जातात).

सौदा० : डाव सपशेल उलटला ! कंदर्प विथरलेला पाहून हा कांहीं नरम येईल असे वाटले होते. पण आतां परिणाम भलताच होणारसे दिसते.-

२४ पद-तिलंग-त्रिताल. “ वेंचनको मैं तो०-”

कातरन ; धीट खल हा । बधेना ॥ सकल डाव मम

हाणुनि पाडी । कपट जालीं कदा फसेना ॥ ध० ॥

प्रेम पाश गुण विफलचि ठरला ॥ कार्य-नाश भय

धाक वसविना ॥ ? ॥

(कालकूट येतो)

काल० : काय ! पहार वाकली का दगड फुटला ?

सौदा० : पहार वाकली-पण दगडहि फुटला नाहीं.

काल० : तर मग मोठाच पेच येऊन पडला म्हणावयाचा.

सौदा० : पेच म्हणून काय विचारतां ? आतां जर आपण हरप्रयत्नानें कंपपलि शांत केला नाहीं तर आपली कांहीं घडगत नाहीं.

काल० : पण कंदर्पे आतां शांत होणार कसा ? तो तर अगदीं बेकाम झाला आहे.—

सौदा० : लढाईची दहशत पुनः घालून पहावयाची.—

काल० : मला नाहीं वाट लढाईच्या दहशतीचा कांहीं उपयोग होईलसें.

सौदा० : नाहीं तर नजीव आपले, जे व्हावयाचे असेल तें होईल:

काल० : (हळूच) येथून पाय काढावयाचा असेल तर अजून सवड आहे.

सौदा० : छे पाय काढण्याचे नांव घेऊ नका. काय सोक्षमोक्ष व्हावयाचा असेल तो येथेच होऊन जाऊ द्या.

(शिशु० व पशु० येतात).

शिशु० : सरकार-सरकार चला. महाराजांची तव्येत या वेळीं अगदी थंड झाली आहे.—

सौदा० : थंड झाली आहे ?

पशु० : भोलेनाथ ! अगदीं थंडगार झाली आहे.

शिशु० : दाखल्या आणेने रागाची आग आम्हीं अगदीं पार विज्ञवून टाकली आहे.

पशु० : भोलेनाथ ! काट्याने काटा काढून टाकला आहे !

शिशु० : आतां सरकारानी नुस्ती मलमपट्टी लावली कीं काम सोळा आणे कर्ते.

पशु० : तेव्हां तवा तापला आहे तांवर सरकारनी त्यावर तडाख्याने त्या आपल्या रोटद्या भाजून ध्याव्यात हेंच-भोलेनाथ !

सौदा० : चला, कालकूट, नशिवाची परीक्षा एकदांची पाहून टाकूं.

शिशु० : मी येऊं सरकार ?

सौदा० : नको.

शिशु० : जशी सरकारांची आज्ञा.

पशु० : आणि मी भोलेनाथ ?

सौदा० : तूंहि नको.

पशु० : जसा सरकारांचा हुक्म.

सौदा० : चला-कालकूट. (काल० व सौदा० जातात.).

शिशु० : हो. भोलेनाथ-आतां कोणीकडे पल्ला ?

पशु० : आतां शृगाल राजांकडे. काणीची गंगा रामेश्वराला आणि रामेश्वरचा सागर काशीला. भोलेनाथ !

पशु० : आणि शृगाल राजाकडे जाऊन करावयाचे काय ?

पशु० : चुगल्या ! दुसरा धंदा कोणता आहे आपल्याला ? भोलेनाथ ?

शिशु० : हें पहा तुझा हा धंदा निव्वळ सट्रैवाजी आहे. केव्हां आंगलट येईल याचा कांहीं नेम नाहीं.

पशु० : अ आला तर ओला. नशिवावर जवरदस्ती करूं पहाणाया मर्दीनी
असे भिऊन नाहीं चालत. अरे, हें जीवित म्हणजेच एक जंगी
जुगार आहे. साधली तर दिवाळी नाहींतर-भोलेनाथ !

शिशु० : मला तर बाबा या उपद्वयापांत होळीचीच भीति वाटते.

पशु० : असा भागुवाईसारखा डरतोस काय मर्दी ? आपल्यासारख्या नंग्या
फटिगांना होळी आणि दिवाळी दोन्हीं-भोलेनाथ ! आपल्याला नाहीं
आगा-नाहीं पिच्छा. मग एवढी फिकीर हवी कशाला ? साधले तर
काम, नाहीं तर सटक सिताराम ! चल-एकाद्या रणभीरुप्रमाणे.
ऐनवेळी असा अवसानघात करूं नकोस. माझ्यावर विश्वास ठेव.
“सर्वधर्मान् परित्यज्य मासेकं शरणं व्रज”. मी सर्व होळीदिवाळींतून
तुला बिनहरकत पार पाडतों. डरूं नकोस-घावरूं नकोस-आणि
कचरुंहि पण नकोस. अरे, “हिमत मर्दा तो मदत खुदा ! ”-भोलेनाथ.
(त्याला ओवून घेऊन जातो).

प्रवेश तिसरा

(कंदंब राज्यसभा. दरवार भरला असतां कंदर्प, सौदा०, कालकूट
इत्यादि प्रवेश करतात. खडी ताजीम होतें. कंदर्प सिहासनावर बसावयास
जातो. परंतु सिहासनाजवळ जातांच थवकून उभा रहातो).

सौदा० : हें काय ? महाराज यांवळे कां ?

कंदर्प : सौदामिनी, महाराज प्रतापादित्यांच्या या परमपवित्र आणि परमश्रेष्ठ
सिहासनास स्वर्ण करण्याची पात्रता माझ्यासारख्या गुलामगिरीस
हृपापलेल्या नादान नामदिच्या अंगी आहे असे तुला वाटते का ?

सौदा० : आजच्या प्रसंगी कांहीहि गडवड करावयाची नाही असे महाराजांनी
मला वचन दिलेले आहे.

कंदर्प : वचन दिलेले आहे खरें पण या सिहासनावर पाऊल ठेवण्यास मला धैर्यच
होत नाहीं. त्याच्याकडे नजर फेंकली की महाराज प्रतापादित्यांची मूर्ति
त्यावर विराजमान झालेली व क्रोधाविष्ट दृष्टीने माझ्याकडे पहात
असलेली मला दिसूं लागते.

सौदा० : एखाद्या धर्मभोल्या अडाणी अजागलाप्रमाणे कांहीं तरी खुळचट कल्पना
डोक्यांत घेणे महाराजासारख्या सुज्ञास शोभत नाहीं. हं धरात्रा माझा
हात आणि चढावें वर. आपण सिहासनावर पाऊल ठेवतांच प्रतापादि-
त्यांची मूर्ति आपल्याला आसन मोकळे देते की नाहीं तें मी पहात्ये.

(त्याला हात धडून सिहासनावर बसविते). कालकूट आता दरवाराला सुखवात करा.

काल० : जशी राणीसरकारांची आज्ञा. (सधेस उद्देशून) कादंब राजसभेतील मान्यवर सभासद हो, आजचा खास दरवार कोणत्या कार्यसाठी भर-विष्णांत आला आहे हे आपणा सर्वांत विदितच आहे. कादंब-मातंग-मध्ये नुकताच झालेल्या तहान्वयें दिग्बिजयी मातंग युवराजांच्या पदरांत कादंब राज्याचें दान कदंबाधिपतीकडून आजच्या दरवारांत टाकण्यांत येणार आहे. तेव्हां कदंबेश्वराकडून होणाऱ्या या थोर राज्यदानाला आपणा सर्वांची अखेरची संमति कदंबेश्वरांना पाहिजे आहे. आणि आपणांकडून ती आनंदानें दिली जाईल असा कदंबेश्वरांना दृढ विश्वास आहे.

सभा० : आमची पूर्ण संमति आहे.-

कंदर्प॒ : (एकदम उभा राहून) थांबा-कदंब राजदरवारांतील मान्यवर सभासद हो, थांबा. आजच्या राज्यदानाला आपली अखेरची संमती देण्यापूर्वी चांगला विचार करा. आजचें हे राज्यदान म्हणजे तुमच्या स्वातंत्र्याचें-तुमच्या सर्वस्वाचें दान आहे. या दानाचें उदक तुम्ही मातंग युवराजाच्या हातावर एकवार सोडलेत म्हणजे यावज्जन्म तुम्हाला परक्यांच्या गुलामिगरीत रखडत रडत पडावें लागेल हे लक्षांत ठेवा.

सौदा० : सरकार-सरकार-हे काय? या वेळी असे भलतेच वोलणे चांगले का?

कंदर्प॒ : पण यांत वाईट काय आहे? मी या लोकांचा राजा आहे आणि त्यांच्या कृत्याचे परिणाम काय होतील हे त्यांना नीट समजावून देणे हे माझे कर्तव्य आहे.

सौदा० : तें सारें खरें. पण आपले कर्तव्य वजावीत असतां माणसाने सत्याचा अपलाप करणे युक्त नाहीं. आजचें राज्यदान म्हणजे कादंबांच्या सर्व-स्वाचें संरक्षण आहे. मान्यवर सभासद हो, आजच्या राज्यदानाची शर्त काय आहे ती आपण जाणत आहांत ना? कादंबांचें राज्य कादंबांना परत करण्याच्या शर्तीवर आज हे राज्यदान केले जात आहे आणि ही गोष्ट लक्षांत घेतली म्हणजे आजच्या राज्यदानाला राज्यदान हे नंबव न देता राज्यसंपादन हेच नंबव देणे योग्य आहे. मातंगयुवराजांनी आपल्या पराक्रमाने आपले राज्य पूर्वीच जिकून घेतले आहे-तेव्हां आतां त्यांना तें आपण दान तें काय करणार? आजचा खरा समारंभ म्हणजे आपल्या हातून गेलेले राज्य शांततेच्या आणि गोडीगुलावीच्या मार्गानिं परत मिळ-विष्णाचा आहे. गमावून वसण्याचा नाही.

सभा० : वरोबर—वरोबर—राणीसाहेबांचे म्हणणे तंतोतंत बरोबर आहे. म्हणूनच या राज्यदानाला आम्ही पूर्वी आपली संमति दिलेली आहे आणि आजहि देत आहोत.

कंदर्प : (मध्येच) सभासदहो, स्वतःच्या पराक्रमानें कमाविलेले राज्य पहिल्याने परक्याच्या पदरांत टाकून नंतर त्यानें दिलेल्या भिशेवर संतुष्ट होणे हें कदंबाच्या आजवरच्या पराक्रमाला व लौकिकाला कमीपणा आणणारें आहे असें आपणाला वाटत नाही काय?

सभा० : वाटते—जरुर वाटते. पण या गोट्ठीचा विचार यापूर्वीच व्हावयात पाहिजे होता. आतां त्याचा कांही उपयोग नाहीं.

कंदर्प : उपयोग नाहीं? कां उपयोग नाहीं? या लांछनास्पद दुष्कर्मापासून आपण अजूनहि परावृत्त होऊं शकतो. आणि तहानाम्यांतील राज्यदानाची शर्त धुडकावून देऊन आपला अध्यःपात टाळूं शकतो.

सौदा० : छे—तें जातां मुळीच शक्य नाहीं. एकवार पूर्ण विचारपूर्वक मान्य केलेली शर्त आतां एनवेळी मोडणे म्हणजे मातंगेश्वराचिरुद्ध युद्ध पुकारणे आहे; आणि आजच्या विकट परिस्थितीं मातंगेश्वराशी युद्धास उभे रहाणे म्हणजे आपण होऊन आपल्या हातानें आपल्या मानेवर सुरी चालविण्यासारखे आहे.

सभा : बरोबर—बरोबर. अगदी बरोबर. आजचा प्रसंग युद्धाला मुळीच अनुकूल नाही. युद्धाची वेळ पूर्वीच निघून गेली. आणि त्या वेळी जर सरकारांनी युद्धाचा निश्चय कला असता तर कदंब राजसभेने त्याला मोठ्या आनंदानें आपला पाठिंवा दिला असता. पण त्या वेळी सरकारांनी माघार घेतली—हार कवुल केली व मातंगांशी तह केला. तेहां आतां महाराजांनी तहांतील शर्तीवरहुकुम अखेरपर्यंत वागलेंच पाहिजे. नाही तर असत्यवादी अधर्माचारी म्हणून सान्या जगांत कदंबाची अपकीर्ति होईल.

कंदर्प : तर मग या राजसभेत मला एक क्षणभरहि थांवावयाचे नाहीं. सभासदहो, या क्षणापासून मी तुमचा राजा नाही व तुम्ही माझे प्रजाजन नाहीं. आणि या सिहासनाचा स्वार्थी म्हणून त्यावर बसण्यास यापुढे मी तयार नाहीं. (सिहासनाखाली उतरून) ध्या. हे सिहासन आणि हा राजमुगुट मी तुमच्या स्वाधीन करतो—तो ध्या आणि वाटेल त्या चोराच्या खुशाल हवाली करा. माझा आतां त्याच्याशी कांहीं एक संबंध राहिला नाहीं. (राजमुगुट काढून सिहासनाच्या पायरीवर ठेवतो व जाऊ लागतो. कालकूट त्यास आडवा होतो).

कोळ० : सरकार-सरकार-हें काय करीत आहांत आपण ?

कंदर्प : महाराज प्रतापादित्यांच्या पुत्राला शोभेल तेंच मी करीत आहे. ज्यो सिंहासनापुढे नांक घासतां घासतां मातंगेश्वराच्या नाकाचा शेंडा पार जिजून गेला ते सिंहासन आज त्याच्याच नालायक पुत्राच्या पायाखाली तुडविले जात असलेले मुकाटचाने पाहणे मला शक्य नाही. चला दूर व्हा.—माझा रस्ता मला मोकळा करा.—मला जाऊ द्या—.

सौदा० : नाही. आपल्याला येथे थांवले पाहिजे व राज्यदानाची शर्त पुरी केली पाहिजे.

कंदर्प : मी राजसिंहासन—राजमुगुट आणि राज्य तुमच्या स्वाधीन केले आहे. तेव्हां आतां तहनाम्यांतील शर्ती पुन्या करण्याची जवाबदारी तुमच्या शिरावर आहे—माझ्या शिरावर नाही.

सौदा० : छे असले लपंडाव मुळीच चालणार नाहीत. राजसभेची इच्छा नसतां आपण मातंगांचा तह राजसभेवर लादला आहे. तेव्हां त्याची पूर्तता होईपर्यंत आपणांस. सिंहासनाचा त्याग करतां येणार नाही—राजमुगुटाचा त्याग करितां येणार नाही आणि राजसभेचाहि त्याग करतां येणार नाही. महाराजांना मी हात जोडत्यें—पदर पसरत्यें. असा आतातायीपणा महाराजांनी करू नये. त्यापासून काढीचाहि लाभ व्हावयाचा नाही. उलट आपली स्वतःची आणि आपल्या राष्ट्राची अतोनात हानि मात्र होईल. (त्याला अडविते. इतक्यांत एक लक्षकरी अंमलदार प्रवेश करतो).

अंम० : सरकार, युवराजांची स्वारी राजवाड्यांनुन निघाली असून अर्व घटकेच्या आंत राजसभेच्या महाद्वारी येऊन दाखल होईल असा सेनापतीचा संदेश आला आहे.

सौदा० : प्रधानजी आपण महाद्वारावर युवराजांचे स्वागत करण्यास जा.

काळ० : महाद्वारावर स्वतः महाराज—

सौदा० : महाराज राजसभेत स्वागत करतील. तुम्हीच महाद्वारावर जा.

काळ० : जशी राणीसाहेबांशी आज्ञा (जातो).

कंद० : सौदामिनी, मी युवराजांचे राजसभेत स्वागत करण्यास तथार नाही.

सौदा० : (रागाने) महाराज, वस्. पुरे झाला हा प्रकार. मुकाटचाने तो मुगुट मस्तकावर धारण करून युवराजांच्या स्वागताला तयार व्हा. आतांपर्यंत आम्ही आपली फार गय केली. पण यापुढे आम्हाला तसें करतां येणार नाही. तहांतील शर्तीप्रिमाणे आपल्या हातपून राज्यदान झालेंच पाहिजे. ते आपणास प्राणांतीही चुकवितां येणार नाही. राज्यदान झाल्यानंतर वाटल्यास आपण राज्याचा लोभ सोडून वाटेल तिकडे खुशाल निघून

जा. मी, कालकूट अगर ही राजसभा आपल्या मार्गीत आडवे येणार नाही. पण त्यापूर्वी राज्य सोडून जाण्याचा आपण हटू धराल तर आम्ही आपणास तत्काल कैद करून युवराज दरबारांत येतांच राजद्रोही गुन्हेगार म्हणून त्यांच्या स्वाधीन करू. कसी करणार नाही. लक्षांत ठेवा.

कंद० : काय ? तुम्ही मला कैद करणार !

सौदा० : होय. कैद करू एवढेच नव्हे तर आपण अधिक गडवड कराल तर आपणास आपल्या प्राणासहि मुकाबें लागेल हेचूप समजून असा. या वेळी आपल्यावर कोणतीही दया दाखविली जाणार नाही. तेव्हांच चला-आतां एकेक क्षण लाख मोलाचा आहे. विलंब लावू नका. — (मुगुट हातांत घेऊन). मुकाटच्याने हा मुगुट मस्तकावर धारण करा आणि राजसभेत युवराजांचे स्वागत करण्यास तयार व्हा. (मुगुट त्याच्या मस्तकावर ठेवते. इतक्यांत पडव्यांत युवराजाचा जयघोष होतो).

कंद० : तोंड दावून बुक्क्यांचा मार आहे हा !

सौदा० : चुप. वेडावांकडा एक शब्द तोंडांतून निघतां कामाचा नाही. हंसत मुखाने गोड शब्दांत सारा प्रसंग पार पडला पाहिजे.

कंद० : ठीक आहे. पाहतो प्रयत्न करून. (जयजयकारांत कालकूट, युवराज, शृंगाल, शिशुपाल, पशुपाल इत्यादि प्रवेश करतात).

युव० : (चोहांकडे पाहून स्वगत) काय ? येथे भयंकर वादळ भडकले आहे अशी शिशुपाल पशुपालांनी आणलेली बातमी खोटीच की काय ?

सौदा० : (हलूच) हे महाराजांनी पुढे होऊन नग्रपणाने युवराजांचे स्वागत करावे.

युव० : (स्वगत) बातमी खोटी असणे शक्य नाही. पण मग येथे एकाएकी एवढी शांतता कशी उत्पन्न झाली ?

कंद० : (हलूच पुढे सरून) कदंब राजसभेत मातंग युवराजांचे स्वागत असो !

युव० : (हंसून) कदम्बेश्वराचा सदा सर्वदा विजय असो ! (स्वगत) समजलो. सौदामिनीने अखेरीस आमच्यावर मात केली. आमचा डाव सपश्चेल फसला !

सौदा० : युवराजांचे कुशल आहे ना ?

युव० : होय परमेश्वरकृपेने सर्व ठीक आहे. आपले कसें काय चालले आहे ?

काल० : युवराजांच्या मेहेरबानीने सर्वांचे उत्तम चालले आहे.

युव० : (स्वगत) छे. हें चिह्न काही ठीक दिसत नाही. आजची संधि हातची गेली की सारे कारस्थान फुकट गेले. माझ्या अकलेची परीक्षा लागली.

सभा० : युवराजांच्या शुभागमनाने कादंबराजसभेला महदानंद झाला आहे.

थुवा० : आम्ही कादवराजसभेचे अत्यंत आभारी आहोत. (स्वगत) वस्. ते कांही नाही. आज या ठिकाणी भडका हा उडायलाच पाहिजे.

सौदा० : कां ? युवराज कसला विचार करीत आहेत ?

युव० : विचार ? विचार असा कांठी विशेष नाही. या आपल्या वैभवसंपत्त राजसभेत पाय टाकल्यापासून आम्हाला आपल्या वाळपणांतील एका विलक्षण प्रसंगाचे वारंवार स्मरण होत आहे. प्रतापादित्यांनी आमच्या बँडिलांना कुंडलच्या लढाईत पराभूत करून आपला वंदिवान् म्हणून या राजसभेत आणले अशतांना आम्हीहि त्यांच्या समागमे होतो. त्या वेळी आमचे वय कांही फार नव्हते. पण त्या वेळी या ठिकाणी जो भेंसूर व भयंकर देखावा आमच्या दृष्टीस पडला तो अजूनहि आमच्या ढोळांपुढे जगाचा तसा दिसत आहे. प्रतापादित्य या समोरच्या रत्नजित सिंहासनावर दिऱिजयी जेत्याच्या डौलानें विराजमान् झालेले होते. जवळ कंदर्प महाराजांची वाळमूर्तिहि मोठ्या ऐटीने वीरासन ठोकून वसली होती. आम्हा उभयतां पितापुत्रांना लढाईतील कैदी म्हणून या सिंहासनासमोर उभे करण्यांत आले. त्या वेळी आम्हा पितापुत्रांकडे तुच्छतादर्शक उन्मत्त नजरेने पाहून प्रतापादित्य विजयी जेत्याच्या दिमाखाने मोठ्याने हांसले. कंदर्पची वाळमूर्तिहि त्यांच्यावरोबर आम्हांकडे पाहून पाहून हांसत होती. प्रतापादित्यांची हृदयाचा भेद करणारी ती दुष्ट दृष्टि आणि उपहास दर्शविणारें तें निर्दय हास्य आठवले की—

सौदा० : (मध्येच) युवराजांनी आजच्या शुभ प्रसंगी असल्या दुःखदायक गत-गोहटीच्या स्मरणाने आपल्या जिवाला निष्कारण त्रास करून घेऊ नये.

युव० : वरोबर आहे. वाईसाहेबांचे हें म्हणणे अगदी वरोबर आहे. परंतु खेरे पाहिले तर स्मरणाने आजच्या मंगल प्रसंगी आमच्या चित्ताला विषाद वाटत नसून हर्षच होत आहे. कांहीं कालापूर्वी ज्या ठिकाणी आम्ही लाजेने व दुःखाने खालीं माना घालून केविलवाण्या नजरेने जमिनीकडे पहात पामराप्रभाणे उभे होतो त्याच ठिकाणी आज उन्मत्तपणाने आम्हाला हांसणारे-आमचा उपहास करणारे आमचे कट्टे दुसमान् आमच्यामोर तेजोहीन होत्साते लज्जेने मान खालीं घालून-पण जाऊ चा. अजच्या शुभ प्रसंगी आम्ही आपल्या पूर्व अपमानाचे व अप्रतिष्ठेचे स्मरण करणे जसे उचित नाहीं तसेच पराभवाने लाचार होऊन आपले मित्रत्व संपादन करण्यास उत्सुक असलेल्या आपल्या वलहीन व तेजोहीन अशा लज्जाकुल शत्रूच्या लज्जास्पद अपमानाची

वै अप्रतिष्ठेची त्यास जाणीव करून देणेहि आमच्यांसारख्या दिग्विजयी वीराला युक्त नाही. वार करावयाचा झाला तरी जिवंतावर करावा. मेल्यावर वार करण्यांत शूरांना भूषण नाही.

कंदर्प : (स्वगत) संतापाने मस्तक फिरू लागले !

सौदा० : महाराजांनी युवराजांचा हात धरून त्यांना सिहासनावर वसवावें.

युव० : (स्वगत) नमनाचाच वाण पण चांगला वर्मी झोंबल्यासारखा दिसतो. ठीक आहे. आतां पुढे मैदान क्षणांत खुले करून टाकतों साफ !

कंदर्प : (हात पुढे करून) यावें युवराजांनी-

सौदा० : युवराजांनी महाराजांचा हात धरून सिहासनावर चढावें.

युव० : जशी वाईसाहेबांची इच्छा ! (कंदर्पाचा हात धरून) आपला हात असा गरम कां लागतो ? आपली प्रकृति ठीक नाहीं काय ?

सौदा० : प्रकृति ठीक आहे.

युव० : समजलों. आपले सिहासन आपल्या कटूचा दुस्मानाच्या पायांखाली तुडविले जात असलेले पाहून कोणत्याहि स्वाभिमानी शर पुरुषाची प्रकृति थोडीबहुत गरम ही होणारच. परंतु कंदवेशवरांनी त्याबद्दल चित्तास विपाद मानून घेऊन नये. एका काळी आम्ही रडत होतों आणि आपण हंसत होतां. आज आम्हीं हंसत आहोत-आपणावर रडण्याची पाळी आली आहे. झालें. फिटासकीट झाली. त्यांत मनास लावून घेण्यासारखें कांहीच नाहीं. गवाचें घर एक दिवस खालीं हें झालें पाद्धिजे हा ईश्वरी नियमच आहे.

कंदर्प : (स्वगत) या उदाम माणसाचे हे मर्मभेदक शब्द माझा संताप अधिकाधिक चेतवीत आहेत. (युवराजास सिहासनावर वसवितो. जयजयकार होतो).

युव० : (सिहासनावर वसल्यावर) (स्वगत) वाण वर्मी झोंवतात. पण ज्वालामुखीचा अजून स्फोट होत नाहीं. काय करावें ? सौदामिनीने दाढ पक्की वांधलेली दिसते. (उघड) कंदर्प, वाईसाहेब आणि मान्यवर सभासदहो, आपणहि आपल्या आसनावर वसा. शृगालराज, ज्या सिहासनाने उन्मत्तपणाने महाप्रभावशाली राजराजेश्वर मातंगाश्रिपतीचा हरघडीला मानभंग केलेला आहे त्या सिहासनाला पायांखालीं तुडवून त्यावर मातंगेश्वरांचा अतुल पराक्रमी पुत्र-मातंगाचा दिग्विजयी युवराज-आज जेता या नात्याने आरूढ झाला हीं मंगल वार्ता या क्षणीं दूतांच्या हस्ते मातंग राजधानीस पाठवा. म्हणजे ती ऐकून सूडासाठी रात्रिदिवस तळमळत असलेल्या मातंगेश्वराला व मातंग प्रजाजनाना परमहर्ष होईल व ते आम्हाला आपले शुभाशीर्वाद पाठवितील.

सौदा० : (स्वगत) युवराजांचे शब्द घात करणारेसे दिसते. तेव्हां आता हा प्रसंग झटपट आटोपतां घेतला पाहिजे. (कंदपर्सि उघड) महाराजांनी आता आपल्या मस्तकावरचा मुगुट काढून युवराजांच्या चरणी अर्पण करावा.

कंदर्प : (स्वगत) काय करावे? कांही सुचत नाही. मनाचे लगाम तुटत चालले-संताप अनावर होऊं पहात आहे. वाटते कमरेची तरवार काढून या चांडाळाच्या छातीत खुपसावी आणि या राजददानाच्या अभद्र नाटकाचा येथेच एकदम शेवट करून टाकावा!

काल० : (कंदपर्सि) सरकार असे स्तवध कां उमे राहिले आहेत?

कंदर्प : (अनावर संतापाने) स्तवध कां उमा राहिलो आहे? कालकूट, या उन्मत्त युवराजाच्या तोंडचे उदाम शब्द तुमच्या कोणाच्याच कानांवर जाऊन आदलले नाहीत काय?

युव० : (उसळत्यासारखे दाढवून) काय? उन्मत्त युवराज! उदाम शब्द!—
सौदामिनी वाईमाहेव—

सौदा० : युवराजांनी शांत असावे. भूतकालाची आठवण युवराजांना टाळतां आली नाही—तजीच वर्तमानकालाची जाणीव महाराजांनाहि टाळतां येत नसल्यास त्यांत विशेष काय आहे? मतुष्यस्वभावाचा हा साहजिक धर्मच आहे. (कंदपर्सि) महाराज, हा वेळ चित्रवृत्ति क्षुब्ध होऊ देण्याची नाही. युवराज कांही बोलले तरी तें महाराजांनी या वेळी शांतपणाने एकून घंतले पाहिजे व तहनाम्यांतील शर्ती पूर्ण करून आपल्या जवाब-दारीतून मुक्त झाले पाहिजे.

काल० : राणीसरकारांचे म्हणणे अगदी यथार्थ आहे. भलत्यासलत्या गोष्टीकडे लक्ष देऊन मुख्य मुद्याकडे दुर्लक्ष करणे सुजास उचित नाही व इष्टहि नाही. तेव्हां सरकारांनी मुगुट काढून युवराजांच्या पायांवर ठेवावा व आपल्या वचनातून मुक्त व्हावे.

सभा० : आम्हा सर्व सभासदांचाहि असाच अभिप्राय आहे.

कंदर्प : (स्वगत) अरेरे!—हा माणसांचा दरवार आहे का मढचांचा दरवार आहे! माझ्या अंतकरणांत अग्निचा एकच डोंब उसळून गेला असतां या फत्तरांची अंतकरणे बफाप्रिमाणे थडगार कशीं पडली आहेत! देवा-देवा—अशा मुर्दाड प्रेतांचा धनी करण्यापेक्षां तू मला उकिरडचावर लोळणाऱे गाढव बनविले असतेंस तरी त्यांतसुद्धां मी आनंदच मानिला असता. हरहर! कोण ही माझी दुर्देशा!

युव० : (स्वगत) आता आणीबाणीची वेळ आहे. या वेळी आपल्या वाणीची धार वोथटूं देता कामाची नाही. आता अवसर न देता सारखा भडिमार

सुरुं केला पाहिजे. (उघड) कंदपै, गरणागतीच्या तहनाम्यावर सही करतांना ज्या निळंज मुद्रिड मनाला तिळमात्रहि शरम वाटली नाही त्यानें आतां तो तहनामा पुरा करतांना असे उज्जवल स्वाभिमानाचे उसनें अवसान अंगी कां आणावें हेंव आम्हाला समजत नाहीं. आपण या वेळी हा मुगुट आमच्या पायांवर अर्पण केला नाहीं तर तो आपल्या मस्तकावरून कोलमइन आमच्या पायाशी येऊन पडणार नाहीं अशी का आपली कल्पना आहे? आमच्या डोळ्याच्या एका इषान्यावरोवर तो मुगुटच काय पण तो धारण करणारें हें चढेल मस्तकसुद्धांया आमच्या पायांवर लोटांग घालीत येईल हें खूप समजून असा.

सौदा० : (स्वगत) काय करावें? युवराज आज फारच वेताल बोलूं लागले आहेत. त्यांना आतां दावलेच पाहिजे. नाहीं तर येथें भलताच प्रसंग ओढवल्यावाचून राहणार नाहीं. (उघड) विजयानंदानें वेहोष झाल्यामुळे युवराजांच्या वाणीचा तोल सुटत चालला आहे, हें युवराजांच्या लक्षात आलेले नाहीसें दिसते. युवराजांनी जरा शांत व्हावें. म्हणजे सर्व गोष्टी सुरक्षीतपें पार पडतील. (कंदपैसि) महाराजांनी कालाचा व्यर्थ अपव्यय करून निकरावर प्रसंग आणू नये. युवराजांच्या पायांवर मुगुट वाहण्याशिवाय महाराजांना आतां सुटका नाहीं.

कंदपै : (विचार करून) ठीक आहे. तुम्हा सर्वांची तशीच इच्छा आहे तर हा मी आपला मुगुट युवराजाच्या पायांवर वहातो आणि तहांतील अखेरची शर्त पुरी करून आरंभिलेल्या पातकाची परिसमाप्ति करतो (मुगुट युवराजाच्या पायांवर ठेवतो).

सौदा० : (स्वगत) आतां जीव खालीं पडला. देव करो आणि मुगुट परत घेण्याची बुद्धि याला न होवो! म्हणजे माझें काम झाले!

कंदपै : सभासदहो, आतां मी तुमच्या कृत्यांतून सर्वस्वी 'मुक्त झालो आहे. यापुढें मी तुमचा कोणी नाहीं-तुम्ही माझे कोणी नाहीं आणि मी आतां कोणाचें काहीं देणे लागत नाहीं. (सिंहासनाखाली उतरूं लागतो).

युव० : (स्वगत) पुनः डाव उलटला. आतां काय करावें?

सौदा० : (कंदपैसि) महाराज, खालीं कशाला उतरतां? आपण आपली शर्त पुरी केलीत. पण युवराजांनी आपली शर्त अद्यापि पुरी केलेली नाहीं.

कंदपै : मला युवराजांच्या शर्तीशीं काय करावयाचें आहे? माझा आतां कोणाच्याही शर्तीशीं काहींहि संबंध उरलेला नाही.

सौदा० : नाहीं कसा? हा मुगुट आपला आहे-हें सिंहासन आपले आहे; आणि तहनाम्यांतील शर्तीप्रमाणें तें आपणांस आतां परत मिळणार आहे.

कंदर्प : शत्रूने वातलेली भीक म्हणून माझा मुगुट आणि माझें सिंहासन मला परत नको आहे. हा राजमुगुट फिरून माझ्या मस्तकावर तळपूळ लागा-वयाचा असेलच तर तो माझ्या पराक्रमाचें चिन्ह म्हणूनच तळपूळ लागेल. नाहीं तर मला त्याची पर्वा नाहीं. दुस्मानाच्या दयेचें लांछन म्हणून निर्लंजपणाच्या डौळानें तो या मस्तकावर मिरविण्यापेक्षां हें मस्तक यावज्जन्म उवडें राहिले तरीहि त्यांत मला आनंदच होईल. (खाली उतरतो).

युव० : (स्वगत) हो-आतां असेंच. (उघड) थांवा-कंदर्प, थांवा. तुम्हाला हा राजमुगुट-हें राजसिंहासन आणि हें राज्य परत ध्यावयाचें नसेल तर खुशाल वेऊ नका. आम्ही तुमच्या ऐवजीं तें दुसऱ्या कोणासहि देऊ व आपल्या वचनांतून मुक्त होऊ. परंतु तुम्हाला आमच्या हस्तें राज्य ध्यावयाचें नसलें तरी या मातंग युवराजाच्या पायाशी मातंग राजनिष्ठेची शपथ तुम्हाला केली पाहिजे व आपली तरवार मातंग राजसेवेस वाहिली पाहिजे.

कंदर्प : काय? मातंग युवराजाच्या पायाशी मातंग राजनिष्ठेची शपथ? आणि मातंग राजसेवेत माझी तलवार अर्पण! छे-हें तर आतां कालवर्यी घडावयाचें नाहीं.

युव० : काय? कालवर्यी घडावयाचें नाहीं?

कंदर्प : नाहीं-नाहीं-कालवर्यी घडावयाचें नाहीं. परक्यांच्या पदरांत राज्य टाकून मी राज्यहीन झालो असलो तरी स्वातंत्र्यहीन होण्याचीं माझी इच्छा नाहीं. आणि (तलवारीला हात वालून) ही स्वातंत्र्याची अधिष्ठात्री देवता माझ्या कमरेस विळवा वालून वसली आहे तोंवर माझ्यापासून माझें स्वातंत्र्य हिरावून घेण्याची कोणाचीहि प्राज्ञा नाहीं.

युव० : कंदर्प, तुमच्यापासून तुमचें राज्य हिरावून घेणारा पराक्रम तुमचें स्वातंत्र्य धुळीस भिळवावयाला असमर्थ आहे असें तुम्हीं समजून नका.

कंदर्प : असें असेल तर त्या पराक्रमाचें सामर्थ्य मला आतां अजमावून पाहिलेच पाहिजे. हें उन्मत्त युवराजा, एक-एक-मी काय सांगतो तें नीट लक्ष्यपूर्वक एक-तुळ्या पायाशीं मातंग राजनिष्ठेची शपथ करण्यास तर हा कंदर्प तयार नाहींच नाहीं; पण एवढेच नव्हे तर एक दिवस या सिंहासनावरून तुला ओढून काढून-बोकडाप्रमाणे बुकलून तुक्का प्राण घेऊन हें सिंहासन मातंगांच्या गुलामगिरीतून सोडविल्यावाचूनहि मी राहणार नाहीं हें तूं खूप समजून एस.

युव० : (चवताळून) सभासदहो, ऐका-ऐका. हे या उन्मत्त माथेफिरूचे उद्घाम शब्द ऐका आणि ते आपणाला मान्य आहेत का तें आम्हाला सांगा.

आम्ही आतांपर्यंत फारच शांतपणा धारण केला होता. पण आतां आम्हाला शांत राहां येणे शक्य नाही. प्रत्यक्ष आमचा प्राण घेण्याची प्रतिज्ञा आम्ही मुकाटचाने ऐकून कशी घेणार? तेव्हां बोला—तुमच्या राजाच्या या आतताची कृतीला तुमची संभति आहे का, बोला.

सभा : नाही—नाही. मुळीच नाही. युवराजांच्या पायाशी राजनिष्ठेच्या शपथा घेण्यास व आपले तनमनधन मातंगेश्वरांच्या सेवेस अर्पण करण्यास आम्ही अत्यंत लीनतापूर्वक तयार आहोत (तरवारी काढून मुजरा करतात).

युव० : कंदर्प, तुमच्या राजसभेकडून आम्हाला मिळालेले हें राजनिष्ठेचे आश्वासन तुम्हाला ऐकूं आलें का? पहा—अजूनहि विचार करा—आणि आतां उच्चारेले राजद्रोही शब्द परत घेऊन आमच्या पायाशी भातंग राजनिष्ठेची शपथ वहा. आम्ही तुम्हांस तुमच्या सर्व अपराधांची क्षमा करण्यास तयार आहोत.

कंदर्प : आपल्या धरेची मला विलकूल पवर्ण नाही. माझा निर्धार एकदां कायम झाला तो झाला. यापुढे तुम्ही माझे दुस्मान आणि मी तुमचा दुस्मानच रहाणार; आणि आपणा दोघांपैकीं कोणी तरी एक पुरा घुळीस मिळे. पर्यंत आपले शत्रुत्व सारखे भडकत जाणार.

युव० : तर मग कालकूट, या वदमाष वंडबोराला एकदम कैद करा.

कंदर्प : (तरवार उपसून) या—कोण मला कैद करण्याकरितां येणार ते या. हा पहा—मी तुम्हां सर्वांसमक्ष या राजसभेतून बाहेर पडतो. ज्याची हिंमत असेल त्याने माझा रस्ता अडवावा आणि आपल्या पराक्रमाचीं परीक्षा पहावी. (निघून जातो.)

युव० : अडवा—धरा—पकडा त्याला.—

पडदा पडतो.

अंक तिसरा समाप्त.



अंक चौथा

प्रवेश पहिला

(स्थळ:- राजवाडा. शिंशुपाल आणि पशुपाल प्र. क.)

शिंशु० : काय रे आतां ही महामाया कदंबाच्या राज्याची मालकीण होणार तर एकूण ?

पशु० : छे रे ! तिला सुमढीला कोण राज्य चावयाला वसले आहे ? राज्य म्हणजे कांही धर्मगाळेतले उखळ नाही की वाटेल त्याने यावें आणि खुशाल कांडत वसावें ! राज्य म्हणजे तें राज्य आहे आणि तें ज्याला मिळावयाचे त्यालाच तें मिळावयाचे. भलत्या सलत्या गंगाजम्नी कुलवंतांता त्याची प्राप्ति कधीहि व्हावयाची नाहीं. भोलेनाथ !

शिंशु० : तर मग शृंगालराजांनी तिला असें कळवावयाला आपल्याला इकडे पाठविले ते उगीच्चच कां ?

पशु० : उगीच कसें असेल ? अरे त्यांत त्यांचा डाव आहे. राज्याची लालूच दाखवून त्यांना तिला आपल्या घाण्याभोवतीं कांही दिवस फिरवावयाचे आहे. त्यांचा डाव साधला की इच्चा भाव उतरला. मग इला फुकट सुद्धां कोणी विचारणार नाहीं. भोलेनाथ !

शिंशु० : तर मग युवराज तिचें पाणिग्रहण करणार आहेत हीसुद्धां शृंगाल-राजांची थापच असली पाहिजे.

पशु० : विलकुल थाप ! एक अश्वर खरें असेल तर भोलेनाथ ! अरे माझ्या-सारखा फटिंगसुद्धां या उनाड भैनेला लग्नाची तर राहोच पण बिन-लग्नाची वायको म्हणून सुद्धां पत्करणार नाहीं; मग युवराजासारख्या वैभवसंपन्न राजपुत्राची गोष्ट कशाला वोलतोस ? आपला मतलब साधल्यावर ते इच्याकडे नुस्ते हुंकून पहावयालासुद्धां राजी होणार नाहींत हें मी तुला पैजेवर सांगतों. भोलेनाथ !

शिंशु० : तर मग ही शृंगालराजांची सारी लफंगेगिरीच आहे म्हणावयाची ?

पशु० : नाहीं-शिंशुपाल, ही लफंगेगिरी नाहीं; -हे राजकारण आहे. मुत्सद्यांच्या लफंगेगिरीला शास्त्रांत राजकारण अशी संज्ञा आहे. भोलेनाथ !

शिशु० : कदंबाचे राणीपद नाही—मातंगाचे युवराजीपद नाही. मग आतां या मंत्रकमावशीला मिळणार तरी काय ?

पशु० : दुसरें काय मिळणार ? हातांत हात आणि कमरेत लाथ ! भोलेनाथ !

शिशु० : अरे—अरे ! दैनाच आहे तर विचारीची ! —

पशु० : दैना—आणि विचारीची ! भले शावास ! अरे, जिने कदंबाचे एवढे प्रचंड राज्य आपल्या करामतीने धुळीला मिळविले ती विचारी काय ? मी तर म्हणतों कीं, या महापातकावद्दल या तुझ्या विचारीला रोज दिवसांतून तीन वेळां सुळावर चढविले तरी तें सुढां कमीच होईल. पण जाऊ दे. मेल्याच्या आधीं सुतकाचा वाद पाहिजे कशाला ? तिचे पुढे कांहीं व्हावयाचे असले तरी तूर्त तिच्या लटक्या लग्नाचीं मंगलाष्टके म्हणण्याचे काम शृंगालराजांनी आपणाकडे सोपविले आहे. तेव्हां तें पहिल्याने इमानें इतवारें उरकून टाकून. नवरा मरो नाहीतर नवरी मरो—भटांची नजर नेहेमी दक्षिणेवर स्थिर असली पाहिजे. वावारे, काम चोख तर पैसा रोंख. (पाहून) अरे वा—मंगलाष्टकांचे नांव काढतांच नवरी मुलगी आपली नटून सजून वोहल्यावर दाखल. हं—हे करुणेच्या मृतसमुद्रा, आतां अंतःकरणांत उठलेल्या ढोंगी दयेच्या लाटा आवरून धरून पूर्ववत् फक्तरासारखा कठोर हो आणि शृंगालांनी दिलेल्या संथेची मनांतत्या मनांन चटकन् उजळणी करून या नवरदेवीच्या लग्नाचे मंत्र म्हणण्यास सुरवात कर. चल हो—पुढे—तुझ्या तोंडांतून ‘सावधान’ निघाले कीं मी अक्षतांचा भडिमार करतो. भोलेनाथ !

(सौदामिनी प्रवेश करत्ये).

शिशु० : (मुजरा करून) राणीसरकारांचा विजय असो !

पशु० : (मुजरा करून) युवराजीसरकारांचा विजय असो !

सौदा० : कायरे मेल्यांनो, लागली का कांहीं वातमी ?

शिशु० : लागली म्हणजे ? लागलीच लागली. राणीसरकार धन्य आहेत ! —

पशु० : युवराणी सरकार—भोलेनाथ !

सौदा० : म्हणजे ?

शिशु० : म्हणजे काय ? राणीसरकार राणी झाल्या । —

पशु० : राणीसरकार—युवराणी झाल्या—भोलेनाथ !

सौदा० : काय ? मी कदंबाची राणी झाल्यें ?—मातंगांची युवराजी झाल्यें ?

शिशु० : झाल्या म्हणजे होणार.—

पशु० : आणि होणार म्हणजे झाल्याच. अगदीं वेशक—वेलाशक—वेधडक झाल्याच ! भोलेनाथ !

सौदा० : शृंगालांनी माझी शिफारस केली ?

शिशु० : अगदीं कमून केली.—

पशु० : बिलकुल ठांसून केली—भोलेनाथ !

सौदा० : युवराजांचा राग गेला ?

शिशु० : पार गेला—

पशु० : ठार झाला—भोलेनाथ !

सौदा० : अहाहा ! माझा हर्ष गगनांत मावेनासा झाला !

शिशु० : आणि आमचा त्रिभुवनांत मावेनासा झाला !

पशु० : जिकडे तिकडे आनंदी आनंद-जिकडे तिकडे—भोलेनाथ !

सौदा० : शिशुपाल, पशुपाल—तुम्ही ही आनंदाची बातमी आणलीत त्याबद्दल मी
तुम्हाला काय देऊ ?

शिशु० : काय वाटेल तें द्या.—

पशु० : फक्त कोरडे आशीवादि मात्र नकोत.—बाकी सर्व भोलेनाथ !

सौदा० : तर मग आजपासून तुम्ही कदंब दरवारचे अव्यल दजविं सरदार
झालांत !

शिशु० : राणीसरकारांचा जयजयकार असो !

पशु० : युवराणीसरकारांचा जयजयकार असो !

सौदा० : कायरे मी कदंबाची राणी झाल्यें तर लोकांना आवडेल का ?

शिशु० : यांत काय संशय ? सरकार थोर आहेत.—

पशु० : चोरावर मोर आहेत.—

शिशु० : सरकार दिलदार आहेत.

पशु० : कलदारांत कलदार आहेत.—

शिशु० : असली राणी लाभावयाला सात जन्माचें पुण्य पदरीं पाहिजे.

पशु० : सात काय ? सातशें जन्माचें पुण्य पदरीं पाहिजे. भोलेनाथ !

सौदा० : शिशुपाल—पशुपाल—तुम्ही आज फारच गोड वोलत आहांत !

शिशु० : गोड माणसासंवंधानें कडू कसें वोलतां येणार ?

पशु० : बरोबर—अगदीं भोलेनाथ ! माणूस गोड—विषय गोड—आणि बोलणारे-
सुद्धां गोड—मग या गोडीगोड त्रिवेणी संगमांतून गोड शब्दांवाचून दुसरे
काय वाहेर पडणार ? भोलेनाथ !

सौदा० : (आनंदून) अहाहा ! अहाहा !! तो हर्षाचा दिवस केव्हां उजाडतो
असें मला झाले आहे. तेजस्विनी फांसावर चढण्यापूर्वी जर मला कदंब
राजसिंहासनावर चढता आले तर काय वहार होईल ! तें कांही नाहीं—

मातंगांची युवराजी होण्याला अवकाश लागला तरी चालेल-पण
कदंबावें राणीपद मला ताबडतोब मिळालेंच पाहिजे.

पशु० : (हळूच शिशु० स एकीकडे) शिशुपाल, तट्टाणी लागली चौखुरी
उडावयाला ! आतां इचें तांडव पहाण्यांत मौज आहे. भोलेनाथ !

शिशु० : पण इच्या या तांडवांत आपल्याला लत्ताप्रसाद मिळावयाचा नाहीं ना ?

पशु० : छेरे-इच्या तंगडधा शेवटीं इच्याच गळधांत घालून आपण मोकळे
होणार ही वालंबाल खात्री असूं दे. अरे ही शेर तर आपण सब्बाशेर
आहोत भोलेनाथ !

सौदा० : कायरे, आतां युवराज कोठे आहेत ?

शिशु० : कां ? युवराजांशीं सरकारांचें काय काम आहे ?

सौदा० : मला त्यांचे आभार मानावयाचे आहेत.-

शिशु० : हां-हां-हां-हां-त्या भानगडींत सरकारांनी इतक्यांत पडूं नये. कारण
आम्ही सांगितलेली बातमी गुप्त आहे.

पशु० : आणि आमच्याकडून ती वाहेर फुटली असें जर युवराजांना कळलें तर ते
आम्हाला पुन: आपल्या आसपास फिरकूंसुद्धां देणार नाहींत. भोलेनाथ !

शिशु० : तेव्हां सरकारांनीं तूर्त या बावतींत अगदीं मौन धरले पाहिजे.

पशु० : अगदीं एक शब्दाहि कोठे बोलूं नये. या कानानें ऐकले आणि त्या कानानें
सोडून दिलें असा कोरा करकरीत कारभार ठेवला पाहिजे. भोलेनाथ !
(देवल येतो) :-

देवल : सरकार, युवराजांची स्वारी इकडे येत आहे.]

सौदा० : तर मग -पशुपाल, शिशुपाल, तुम्ही आतां येथून चालते व्हा.

शिशु० : कां ?

पशु० : आम्ही असलो तर काय विघडले ?

सौदा० : अरे बाबांनो, येथे आतां राजकारणाची चर्चा चालणार आहे ?

शिशु० : वरें मग ? आम्हांला सुद्धां राजकारण समजते.

पशु० : आणि आम्ही सुद्धां राजकारण वडवडूं शकतो. भोलेनाथ !

सौदा० : काय वात्रट आहांत रे तुम्ही !

शिशु० : हां-हां-हां-हां-अव्वल दज्यच्या सरदारांचा हा अपमान आहे.-

पशु० : अव्वल दज्यच्या सरदारांचा हा उपमद्व आहे-यापुढे वात्रट-फाजिल-
मेल्या-जित्या असले हलके शब्द आमच्यासंवंधाने वापरणे दरवारी
शिस्तीला धरून होणार नाहीं. सरदारसाहेब-जहागीरदारसाहेब अशा
ठोलेंजंग नांवांनींच सरकारांनी आम्हांला आतां पुकारले पाहिजे.
भोलेनाथ !

सौदा० : अस्ते ? देवल, या सरदार-जहाजीरदारसाहेबांना घवके मारून वाहेर काढ पाहूँ.

शिशु० : नको-नको-सरकारांनी घुस्सा होऊँ नये.

पशु० : आम्ही धक्क्यावांचून आपला रस्ता धरावयाला कबूल आहोत. भोलेनाथ ! (दोघे जातात. दुसऱ्या वाजूने युवराज, कालकूट व शूगाल प्रवेश करतात).

सौदा० : देवल, तूहि जा. (देवल जातो).

युव० : कालकूट, न्यायसभेचा ठीक वंदोवस्त झाला ?

काल० : ठीक वंदोवस्त झाला. न्यायाच्या देखाव्यांत कोणत्याहि प्रकारचा कमीपणा राहूऱ्या न देतां तेजस्विनीला देहान्त शासन देण्याचे न्यायाध्यक्षांनी व न्यायसभेतोल सभासदांनी कबूल केले. पैसा आणि फांस यांची करामतच अजब आहे.

युव० : न्यायमंदिरांत करावयाच्या लटवया भांडणाच्या नाटकाचा प्रसंग नीट वसविला ?

शूगाल : अगदी वेमालूम वसविला. न्यायाध्यक्षांचा न्यायाचा कांगावा व कालकूटांचा अरेरावी धिंगाणा इतके सफाईदार वठवतील की तेजस्विनी सुटणार अशीच अखेरपर्यंत सर्वीना खात्री वाटेल आणि जेवटी सप्तशेळ निराशा होईल.

युव० : हे भांडणाचे नाटक वेमालूम वठले आणि आपणाला शिताफीने लोकांच्या डोळधांत धूळ टाकता आली तर चाणक्याचे कारस्थान सुद्धा आमच्या कारस्थानापुढे फिके ठरेल. (सौदा०-स) काय ? वाईसाहेब, कंदपर्चिं मन वळण्याचा रंग कसा काय दिसतो ?

सौदा० : युवराज कंदपर्चिं मन वळविण्याची एवढी तसदी कां घेत आहेत मला कळत नाही. त्याच्या मूर्खपणाने कंदवाचे राज्य आयेते पदरांत पडले आहे तें फुकटाफुकट हातांतून जाऊ देण्याची युवराजांना एवढी हैस कां ?

युव० : वाईसाहेब, मातंग सम्राटाला कंदवाच्या राज्यापेक्षां स्वतःच्या यशाची अधिक चाड आहे. मातंगेश्वर दिलेली वचने पाळीत नाही असा त्याचा जगांत दुलैकिक झाला तर यायुदें जगांत त्याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही.

सौदा० : पण यांत वचनभंग कोठे आहे ? आपण कांदवांचे राज्य कांदवांना परत यावयास तयार असतां कंदवाधिपति तें मूर्खपणाने लाथाडीत आहे त्याला आपण काय करणार ?

युव० : कंदर्प तें लाथाडीत आहे यावहूल तरी पुरी शहानिशा झाली पाहिजे ना ?

सौदा० : पुरी शहानिशां ती ओणखी कोय व्हावयाची ? माझ्यावर युवराजांचा विश्वास आहे ना ? मी कांहीं युवराजांशी खोरें बोलावयाची नाही. मी कंदपर्ची परोपरीने समजूत घालण्याचा यत्न केला. परंतु तो कांहीं “दान” म्हणून राज्य परत घ्यावयाला तयार नाही.

युव० : ‘दान’ हा शब्द त्याच्या कानाला कडू वाटत असला तर आम्ही ‘देणगी’ म्हणून त्याचें राज्य त्याला परत करण्यास तयार आहोत. शब्दावहूल आमचें मुळीच भांडण नाही. कंदवेशवराचें राज्य कंदवेशवराला परत करण्याचें आम्ही आश्वासन दिलें आहे आणि तें आम्हाला पुरें करता आले म्हणजे आम्हाला वस् आहे.

सौदा० : दान काय अगर देणगी काय-अक्षरांत फरक असला तरी दोहोंचाहि अर्थ एकच. तो देणगी म्हणून सुद्धां राज्याचा स्वीकार करण्यास तयार नाही.

युव० : पाहूंया. तुमचे शब्द जेथे फोल ठरले तेथे आमच्या शब्दांना कांहीं मोल येतें की काय तें अनुभवून पाहूंया. त्यानें राज्यदान प्रसंगीं आमच्याशी केलेल्या वर्तनावहूल आम्ही त्यास थमा केली आहे असे त्यास कळल्यावर तो आमच्या शब्दाला जरूर मान देईल असे आम्हाला वाटते. थमा ही जगांत एक अलौकिक शक्ति आहे. तिच्या पुढे लीन होणार नाहीं असा प्राणी जगांत विरळा. कालकूट, जा आणि कंदपाला आतांच्या आतां आमच्यापुढे हजर करा. (कालकूट जातो).

सौदा० : प्रेमानें तेजस्विनीला आपण जिकलीत; आतां क्षमेने कंदपाला जिकणार. ठीक आहे. होऊन जाऊं द्या हाहि प्रयोग एकदांचा. पण तेजस्विनीप्रेमानें कंदपर्चिया बाबतीतहि आपली निराशा झाली तर पुढे काय करणार आपण ?

युव० : तो मात्र प्रश्नच आहे.

सौदा० : प्रश्न कसला ? आपल्याला कदंबाच्या राज्याचा लोभ नाहीं ना ?

युव० : मुळीच नाही. कदंबाचें राज्य परत करण्याचाच आमचा निश्चय आहे. परंतु तें परत कोणाच्या स्वाधीन करावें हात आम्हाला पेंच पडला आहे. वाईसहेबांना जर कोणी लायक पुरुष लक्षांत असेल तर त्यांनी आम्हाला दाखवावा, म्हणजे त्यावहूल आम्हीं विचार करूं.

सौदा० : पुरुषांत कोणी लायक सांपडेल असें कांहीं मला वाटत नाहीं.

शृगाल : मग एखादी स्त्री असली तर सुचवावी.

सौदा० : सुचवावयाला कशाला पाहिजे ? युवराजांना ती सहज शोधून काढतां येण्यासारखी आहे.

युव० : वाईसाहेवांचा रोंब तेजस्विनीकडे आहे कीं काय ?

सौदा० : तेजस्विनी ! त्या सटवीची माझ्याजवळ कवडीचीहि किमत नाहीं.

शृगाल : वाईसाहेवांच्या मनांत स्वतःचेंव नांव मुचवावयाचें आहेसे दिसतें.

युव० : स्वतःचें ! म्हणजे ? मातंगांच्या युवराजीपदाची किमत कदंवाच्या राजीपदापेक्षां वाईसाहेव कमी लेखतात कीं काय ?

सौदा० : मुठींच नाही. मातंग युवराजीचे पद कदंवाच्या राणीपदापेक्षां निःसंशय अधिक आहे-पण हीं दोन्ही पदे एक केलीं तर कदंव मातंगांचे ऐक्य अधिक दृढ होईल असें युवराजांना बाट नाहीं काय ?

युव० : खरेच ! ही कल्पनाच आमच्या डोक्यांत कधीं आली नाहीं. ठीक आहे. आम्हीं या सूचनेचा जरूर विचार करू. (कालकूट व हालाहल कंदपर्स घेऊन येतात). काय ? कंदर्प, तुमचें डोके अद्यापि ठिकाणावर आले कीं नाहीं ?

कंदर्प : माझा मीच जेथें ठिकाणावर नाहीं तेथे माझे डोके आपल्या ठिकाणावर येणार कसे ?

युव० : आपणास आपल्या ठिकाणीं आणण्याची आमची उत्कट इच्छा असतां आपण आपल्या ठिकाणीं येण्यास तयार कां होत नाही हेच आम्हाला समजत नाहीं.

कंदर्प : आपल्या इच्छेवर ही गोष्ट अवलंवून असल्यामुळेच माझी त्याला तयारी नाहीं.

युव० : आपल्या सर्व कृतापराधांची क्षमा करून आपले राज्य आपल्यांस परत देण्यास आम्हीं तयार असतां केवळ आमच्या इच्छेची सवब पुढे करू तुम्ही आमच्या देणगीचा असा अनादर करीत आहांत ना हें पाहून आम्हांला अत्यंत खेद होतो.

कंदर्प : त्याला उपाय काय ? दुसऱ्याच्या देणगीचा स्वीकार करणे म्हणजे गुलामगिरीचा फांस गळधांत अडकवून घेणे असाच जेथे प्रसंग आहे तेथे असें वागण्याशिवाय गत्यंतरच नाहीं. युवराज-

२५ पद.-“अलि एवलो०”

परवशता लांच्छवीत वीरता ॥

स्वरिपुस्नेह करित सकल-हित-विघात ॥ धू० ॥

मिरवितां दया । शिरि भूषणापरी ॥

प्राप्त होत लोकिं हीन दीनता ॥ १ ॥

युव० : आपल्याला आपल्या राज्याचा वीट आला आहे कीं काय ?

कंदर्प : मला माझ्या राज्याचा वीट येणे कसे शक्य आहे ?

युव० : मग आपण तें परत कां घेत नाहीं ?

कंदर्प : कारण तें राज्य माझ्ये नाहीं.

युव० : काय ? हें राज्य आपले नाहीं ?

कंदर्प : नाहीं. हें राज्य माझे नाहीं. जी वस्तु स्वतःच्या पराक्रमाने मी मिळविलेली नाहीं ती माझी नाहीं असेच मी समजतो.

युव० : स्वपराक्रमाने मिळविलेल्या वस्तूप्रमाणेच कुलपरंपरेने प्राप्त झालेल्या वस्तूवरही मनुष्याची सत्ता असू शकते.

कंदर्प : कुलपरंपरेने हें राज्य माझ्याकडे होतें तोंपर्यंत द्यावर मी आपली सत्ता मानली आणि गाजविलीहि आहे. परंतु आज स्वतःच्या पराक्रमाच्या हक्कानें जेसें तें मला प्राप्त होत नाहीं तसेच तें आज परंपरेच्या हक्कानेहि माझ्याकडे येत नसून माझ्या व माझ्या देशाच्या दुसमानाची दया म्हणून तें आज माझ्या पदरांत पडत आहे, आणि दुसमानाची दया राज्यलक्ष्मीच्या रूपानें जरी प्रगट होत असली तरी तिच्याकडे आपली आशाळभूत नजर टाकण्याला माझ्ये मन मला सांगत नाहीं.

युव० : कंदर्प, पराक्रमाच्या खुल्या कल्पनेच्या मार्गे लागून नेलेली राज्यलक्ष्मी परत येत असतां तिचा असा धिकार करण्याने तुम्ही आपल्या सर्वस्वाचा नाश करून घेत आहांत हें तुमच्या लक्षांत कसे येत नाहीं ?

कंदर्प : सर्वस्वानाशांत आणि परक्यांच्या दयेवर पोसल्या जाणाऱ्या पराक्रमशून्य स्वातंत्र्यहीन जीवितांत मला कांहीच फरक दिसत नाहीं.

युव० : कंदर्प, मातंगेश्वराच्या मगरमिठीत सांपडलेले तुमचे राज्य स्वतःच्या बाहुबलाने तुम्हास परत मिळवितां येईल अशी आशा करावयाला तुम्हाला यट्किचित् तरी कोठें जागा दिसत आहे काय ?

कंदर्प : होय. पराक्रमाच्या निशेने धूंद झालेली ही माझी दृष्टि मी जिकडे जिकडे फेकतो तिकडे तिकडे मला आशेवांचून दुसरे कांहीच दिसत नाहीं.

युव० : हा तुमचा भ्रम आहे. स्वपराक्रमाने स्वराज्य फिरून संपादन करणे तर तुम्हाला यापुढे शक्य नाहींच—पण हा पराक्रमाचा हटू तुम्ही असाच चालू ठेवल्यास मातंगाधिपतीच्या वंदिवासांतून तुमची मुक्तता होणे सुद्धां तुम्हाला यावज्जन्म शक्य होणार नाहीं. मातंगांच्या वंदिवासांतून मुक्त होऊन कदंबराजसिंहासनावर तुम्हाला निष्कंटकपणे नांदावयाचे असेल तर मातंगेश्वराच्या दयेचा स्वीकार करणे एवढा एकच मार्ग तुम्हाला खुला आहे.

कंदर्प : मातंगांच्या दयेच्या आश्रयाने कदंब राजसिंहासनावर फिरून पाऊल ठेवण्यास हा कंदर्प प्राणांतीहि तयार होणार नाहीं. कदंबाचा राजमुगुट

या कंदपांच्या मस्तकावर फिरून तळपावयाचा असेल तर तो पराक्रमाचे चिन्ह म्हणूनच तळपला पाहिजे. परक्यांच्या दयेचे लांछन म्हणून तो मस्तकावर कालव्रतीं तळपावयाचा नाही. मग या आग्रहापायीं आजन्म वंदिवासच काय पण हें मस्तक फांसावर लटकले तरी मला त्याची पर्वी नाही.

युव० : तुम्ही एक वेळ सोडून दहा वेळ फांसावर लटकावयास तयार असाल. पण तुमच्या या हट्टीपणामुळे तुमच्या देशाचे किती अपरिमित नुकसान होत आहे याचा तुम्हाला कांही विचार करावयास नको काय ?

कंदर्प : माझ्या हट्टामुळे माझ्या देशाचे नुकसान होण्याचे कारण काय ? कांदवाचे राज्य कांदवांना परत देण्याची तुम्हाला जर एवढी उत्कंठाच लागलेली आहे तर तें तुम्हीं माझ्या अभावीहि त्यांना परत देऊं शकता. आणि कांदवांना या भिकेच्या शिंदोरीवर आपली गुजराण करावयाची हैस असेल तर तेहि तें सहज तुमच्यापासून घेऊं शकतात. माझ्या हट्टाची अडचण या व्यवहारांत कोणे नडते ?

युव० : कांदवाधिपतीचे राज्य कांदवाधिपतींस परत करावे असा मातंगेश्वरांनी करार केलेला आहे. कांदवांचे राज्य कांदवांना परत करावे असा करार केलेला नाही. मातंगेश्वर राज्य हें राजाचे धन समजतो-लोकांचे धन समजत नाही. तेब्बां तुम्ही हें राज्य परत घेत असाल तर तें तुम्हालाच परत भिळेल. नाही तर त्याचा मातंग साम्राज्यांत समावेश करणे मातंगाधिपतीस इच्छा नसतांहि निश्चयाने भाग पडेल.

कंदर्प : पडूं द्या. खुशाल भाग पडूं द्या. मला त्याची पर्वी नाही. मातंगेश्वराच कृपाप्रसाद म्हणून त्याचा स्वीकार केल्यानेहि गुलामगिरीवांचून जर दुसऱ्या कणाचाच लाभ होणे शक्य नाही तर असल्या अप्रत्यक्ष परंतु अधिक जाचक गुलामगिरीपेक्षां प्रत्यक्ष गुलामगिरी पत्करणे काय वाईट ? बलात्काराची प्रत्यक्ष गुलामगिरी देयेच्या अप्रत्यक्ष गुलाम-गिरीपेक्षां स्वातंत्र्यसंस्थापनेस अधिक उपकारक आहे. माझी ढाळ पुढे करून तिच्या आडून आपली तलवार सही करण्याचा मातंगाधिपतीचा हा ढाव आहे. सोहेराचा धनि मातंगेश्वर आणि सुतकाचा खुंट मात्र मीं असल्या प्रकारची हास्यास्पद स्थिति गळद्यांत वांधून घेण्याइतका मीं मूर्ख नाही. ज्याचे पोट माल खाईल त्याच्याच पाठीने मारहि खाल्ला पाहिजे. माल तुम्हाला आणि मार मला असला अंदरवट्ट्याचा व्यापार यापुढे माझ्या हातून केव्हांहि होणार नाही.

युव० : तर मग जा. देशद्रोहाचे पातक शिरावर घेऊन मातंगाधिपतीच्या कैदखात्यांत हालअपेष्टा भोगीत जन्मभर खितपत पडा.

कंदप० : माझी तयारी आहे.-

२६ पद-“ खचित ललना० ”-

वरिन अधमा दशा सुखें । सदा संसारीं ॥
परि न धरि अस्त्रिच्या पदा भालां या ॥ धृ० ॥
विफल सुखासुख विचार; मनुजा ॥
शीलचि तारित गहन मोह-माया ॥ १ ॥

युव० : कालकूट यांना येथून घेऊन जा. (कालकूट व हालाहल कंदपर्सि नेतात).

सौदा० : काय ? माझे शब्द जेथें फोल ठरले तेथें युवराजांचे वक्तृत्वहि कवडी-
मोलच ठरले ना ?

युव० : होय-ठरले खरें. मनृथस्वभावाची वाईसाहेबांना इतकी बिनचुक परिक्षा
आहे हें पाहून वाईसाहेबांच्या बुद्धीचे आम्हाला मोठे कौतुक वाटते. पण
वाईसाहेब, प्रारंभी आमच्याशीं विश्वासानें व स्नेहभावानें वागणाऱ्या
कंदपर्चिया वृत्तीं एकदम एवढा जमीनअसमानचा फरक कसा पडला हें
कोडे कांहीं आम्हाला अजून उलगडत नाहीं आणि त्यांतूनहि आपल्या-
सारख्या चतुर स्त्रीचीं त्याच्यावर सतत देखरेख असतां त्याच्या उदार
अंतःकरणांत कलीचा प्रवेश झालेला पाहून तर आम्ही अगदीं कुंठित
झालो आहोंत.

सौदा० : ही सारी चूक युवराजांची आहे. तेजस्विनीची आणि त्याची गांठ जर
युवराजांनी पडू दिली नसती तर कंदप० युवराजांच्या मुठींतून केव्हांच
सुटला नसता पण तें जाऊ द्या. झाल्या गोष्टी होऊन गेल्या. आतां
कंदपर्चिची शहानिशा संपली. आतां युवराजांनी माझ्या सूचनेचा विचार
करून माझ्या नांवानें द्वाही कां किरवू नये ?

युव० : मातंगेश्वरांच्या हुकुमावांचून आम्हाला आमच्या जबाबदारीवर तसें
करतां येत नाहीं. शिवाय तेजस्विनीच्या खटल्याचा निकाल लागेपर्यंत
कंदपर्चिचाच नांवानें राज्य चालविणे आपणांस जरूर आहे. तथापि
आपली सूचना मातंगेश्वरांच्या मंजुरीकरितां पाठविण्याचें मात्र आम्हीं
वाईसाहेबांना आश्वासन देतो.

सौदा० : नुस्तें आश्वासन काय कामाचें ? तें लौकर अमलांत आले पाहिजे.

युव० : लौकर का ? आतां-या क्षणाला. चला शृंगाल, मातंगेश्वराला या एकंदर
हकीकतीचा खलिता तावडतोब खरडून टाकू व वाईसाहेबांची सूचनाहि
त्यांच्या कानावर घालू. असल्या कामाला दिरंगाई उपयोगाची नाहीं.
वाईसाहेब, येतो आम्ही. (दोघे जातात).

सौदा० : (स्वगत) शेवटीं मीच मात केली—माझाच डाव सही ज्ञाला—मीच सरसं
ठरल्ये. या मगरुर पुरुषांना, आपल्या बुद्धीची भोठी घर्मेड वाटत
असते. परंतु—

पद—“ सप्तविलं वपुवार०—”

नारि नरा अनिवार ॥ अपार धरित चतुरता ॥ ध्र० ॥

पौरुष गर्वा तुडवित पार्यी ॥ वृथा वला मिरवितां ॥ १ ॥

(जाते.)

प्रवेश दुसरा

(स्थळ : कदंब न्यायसभा मंदिर, न्यायाध्यक्ष, सभासद, कालकूट,
तेजस्विनी, हालाहाल, प्रेक्षक, इत्यादि).

न्यायाध्यक्ष : (स्थानापन्न ज्ञात्यावर) प्रधानजी, आरोपीस कोणत्या गुन्ह्यावदूल
न्यायसभेपुढे हजर करण्यांत आलेले आहे ?

काल० : राजद्रोहाच्या गुन्ह्यावदूल. कदंबेश्वरांनी मातंगाधिपतीशीं नुकताच जो तह
केला, त्याला आरोपीने स्वतः विरोध केला असून हा तह मान्य करूं
नये म्हणून शदांनीं, चिन्हांनीं आणि कृतींनीं लोकांना चिथावणी देऊन
त्यांच्याकडूनहि सदर तहास विरोध करविण्याचा तिनें प्रयत्न केला आहे.

न्याया० : या वावरींत आरोपीकडून आक्षेपाहूं अशीं कोणतीं कृत्ये घडली ?

काल० : पहिले कृत्य—महाराजांची इच्छा मातंगेश्वराशीं तह करण्याची असतां,
त्यांना वठविण्याचा व लढाईस प्रवृत्त करण्याचा आरोपीने प्रयत्न केला.

न्याया० : केवङ्ग केला ? तहापूर्वी कीं तहानंतर ?

काल० : तहापूर्वी.

न्याया० : वरे पुढे ?

काल० : दुसरे कृत्य—हा यत्न व्हावा म्हणून महाराजांशीं आरोपीचे तिच्या
वडिलांकडून आज कैक वपांपूर्वी ठरविण्यात आलेले लग्न मोडण्याचा
महाराजांस तिनें धाक घातला, व अखेरीस महाराजांनीं मोठ्या प्रेमानें
आरोपीच्या करांगुलींत घातलेली प्रणयमुद्रा महाराजांना परत करून
तिनें आपले लग्न मोडले असें सान्या मंत्रिमंडळादेखत महाराजांना
वेघडकपणे सांगितले.

न्याया० : तहापूर्वी कीं तहानंतर ?

काल० : अर्थात् तहापूर्वी. पण या ठिकाणीं न्यायाध्यक्षांना व न्यायसभेला मला
नग्रपणे सुचवून ठेवावयाचें आहे कीं या कांहीं गोष्टी तहापूर्वी घडलेल्या
असल्या तरी त्या महाराजांशीं विरोधात्मक असल्यामुळे त्या राजद्रोही
स्वरूपाच्याच आहेत.

न्याया० : त्या गोष्टी कोणत्या स्वरूपाच्या आहेत आणि कोणत्या स्वरूपाच्या नाहींत हें ठरविण्याचें काम न्यायसभेचें आहे, तुमचें नाहीं. तुम्ही फक्त आम्हीं विचारलेल्या प्रश्नांचा खुलासा करा. हं, पुढे बोला.

काल० : तिसरें कृत्यः—महाराजांनी तहनाम्यावर सही केली त्यावेळीं महाराजांचा उपमदं करून आरोपीनें त्यांचा भरदरबारांत धिकार केला. त्यांच्यावर अपशब्दांची आणि शिव्यांची लाखोली वाहिली. चवथें कृत्यः—महाराजांनी तहनाम्याचा कागद प्रधानजींना म्हणजे अर्थात् मला दाखवून शृगालराजांच्या स्वाधीन केला तेव्हां “मी हा तह अमलांत येऊ देणार नाही” अशी आरोपीने मोठ्या उद्घटपणाने महाराजांना धमकी दिली. पांचवें कृत्यः—नंतर महाराजांनी आरोपीला हृदपार करण्याचा हुक्म दिला तो उद्धामपणाने फेंटाळून लावून ती जबरदस्तीने राजधानीतच राहिली. सहावें कृत्यः—कंदवाचें निशाण काढून त्या ठिकाणी मातंगाचें निशाण लावण्यासाठी महाराज स्वतः प्रतापचौकांतील घ्वजासनासन्निधि गेले असतां आरोपीने आपल्या वंडखोर साथिदारासह त्या ठिकाणी त्यांना शांतिक व शारीरिक असा दोन्हीं प्रकारचा सशस्त्र विरोध केला.—

१ न्यायसभा० : ही यादी या युगात संपणार आहे का ?

२ न्यायसभा० : कां सान्यांचा अंत होईपर्यंत हिंची लांबण अशीच लांबणार आहे ?
काल० : नाहीं. ठोकळ ठोकळ कृत्यांची यादी आतां संपली.

१ न्यायसभा० : आणि आतां किरकोळ कृत्यांची सुरुं होणार कीं, काय ? म्हणजे झाले. खाशा मंडळीनीच आमचा अर्धा प्राण गुदमरून टाकला. आतां शिपायी ध्याद्यांची वरदल सुरुं झाली, कीं खटल्याच्या निकालापूर्वी न्यायसभेचाच निकाल लागणार !

काल० : मान्यवर सभासदांनी असें रागावूं नये. खटला म्हटला कीं तो खटल्यासारखाच चालला पाहिजे आणि त्यांतहि हा राजद्रोहाचा खटला. तेव्हां त्यांत तर अशी धाई मुळीच कामाची नाहीं. असो. आतांपर्यंत निवेदन केलेलीं एकंदर सहा ठोकळ कृत्यें झालीं. याशिवाय याच मासल्याची किरकोळ कृत्यें तर अगणितच आहेत. पण त्यांचा पाढा वाचून मी न्यायसभेच्या काळाचा अपव्यय करूं इच्छित नाहीं.

२ न्यायसभा० : कालकूटांना कालाची दया आली हें पाढून आम्हाला आनंद वाटतो.

न्याया० : झालें तुमचें सारें म्हणणे ?

काल० : झालेंच. पण शेवटीं जातां जातां एवढेंच सुचवून ठेवावेंसे वाटते कीं

आरोपी स्त्री-आणि त्यांतहि अविवाहित कुमारिका असून तिने पुरुषांना हि लाजविणारें असें हें स्त्रीस्वभावास व स्त्रीधर्मास अनुचित कर्म करून राजावरोबर धर्मचिं साकात् परमेश्वराचाही द्रोह केला आहे या गोष्टीकडे हि न्यायसभेचें दुर्लक्ष होऊन नये.

१ न्यायसभा० : म्हणजे ? न्यायसभा हा मृत्यूचा दरवार आहे की काय, की माणसाने केलेल्या यच्चावत् कमकिमीचीं येथें शहानिशा झालीच पाहिजे ?

काल० : तसा माझ्या म्हणण्याचा रोख नाही. फक्त याहि गोष्टीकडे न्यायसभेचें लक्ष असावें एवढीच माझी नम्र सूचना आहे.

न्याया० : ठीक आहे. (तेजस्विनीस) तेजस्विनी, प्रधानजीनीं आतां जी आधेपाहूऱ्यांची लांबलचक यादी वाचून दाखविली तीं कृत्यें तुझ्या हातून खोरो-खरच घडलेलीं आहेत, का हा तुझ्यावर नुस्ता आळ घेण्यांत येत आहे ?

तेज० : कृत्यांच्या संवंधानेच बोलावाचें असल्यास प्रधानजीनीं वाचलेल्या यादीत-आणि न वाचलेल्या यादीत सुढां-सत्याचा अपलाप अगर विष-र्यास यर्तिकचित्तहि करण्यांत आलेला नाहीं, हें मी प्रांजलपणे कवूल करत्यें. त्यांनी वर्णन केलेलीं आणि न केलेलीं-सर्व कृत्यें मजकून घडलेलीं आहेत. आणि मी आतांपर्यंत मोकळी असल्यें तर याच जातीची पण याहूनहि अधिक भयंकर म्हणून भासवितां येण्यासारखी अनेक कृत्यें माझ्या हातून अवश्य घडलीं असतीं, असेहि मी न्यायसभेस स्पष्ट सांगू इच्छिते. परंतु या सर्व दृश्य अदृश्य कृत्यांचें कर्तृत्व जरी मला सर्वथैव मान्य असलें तरी तीं कृत्ये आधेपाहूऱ्यां आहेत असें जें प्रधानजीचें म्हणणे आहे, तें मात्र मला विलकुल मान्य नाहीं. या कृत्यांनी राजद्रोहाचा गुन्हा मी केला आहे असें मला मुळीच वाटत नाहीं; आणि म्हणून प्रधानजीकडून माझ्या माथीं जो राजद्रोहाचा आरोप मारण्यांत आलेला आहे तो मला विलकुल मान्य नाहीं. मी पूर्ण निरपराधी आहें-निर्दोषी आहें; इतकेच नव्हें तर राजनिष्ठेच्या परमपवित्र धर्मपिसून माझे पाढल एक रतिमात्रहि चळलेले अगर ढळलेले नाहीं.

न्याया० : प्रधानजीनीं सांगितलेलीं सर्व कृत्यें तुझ्या हातून घडलीं असल्याचें जर तूं कवूल करत्येस, तर प्रधानजीनीं तुझ्यावर केलेला आरोप खोटा आहे असें तुला कसें म्हणतां येईल ?

तेज० : न्यायसभेने मला माझे म्हणणे सविस्तरपणे मांडण्याची परवानगी दिल्यास माझें वर्तन निर्दोषी आहे हे न्यायसभेस निविवाद सिद्ध करून देण्यास मी तयार आहे.

न्याया० : (इतर सभासदांशी विचार करून) तुझे म्हणणे काय आहे तें सविस्तरपणे न्यायसभेपुढे मांडण्याची न्यायसभेची तुला परवानगी आहे.

काल० : (मध्येंच) माझी या परवानगीला हरकत आहे !

न्याया० : हरकत आहे ? काय हरकत आहे.

काल० : आजची परिस्थिति इतकी नाजुक आहे कीं या बेळी आरोपीला आपले म्हणणे अशा जाहिर दरवारांत सविस्तरपणे मांडण्याची मोकळीक देणे अत्यंत धोक्याचें आहे. आरोपीचा युक्तिवाद म्हणजे मूतिमंत राजद्रोहच असणार यावद्दल मला तर यटिकचित्तिहि शंका नाहीच; पण न्यायसभेतील सन्मान्य सभासदांना व खुद न्यायाध्यक्षांनाहि त्यावद्दल संशय असणे शक्य नाही. तेव्हां असे भाषण करण्याला आरोपीला परवानगी देणे म्हणजे प्रत्यक्ष न्यायदरवारांत राजद्रोहाचें राजरोस प्रदर्शन करणे आहे.

न्याया० : पण आरोपीचे म्हणणे समग्र ऐकून घेतल्यावांचून न्यायसभा खटल्यांचा निकाल कसा करणार ?

काल० : न्यायसभेने वाटल्यास आरोपीचे म्हणणे ऐकून ध्यावें. त्याला माझी मुळीच हरकत नाही. परंतु या आमदरवाराला तें ऐकण्याची मनाई करण्यांत यावी.

प्रेक्षक : नाही—नाही आम्हालाहि आरोपीचे म्हणणे काय आहे तें कल्लें पाहिजे. कदंबाचा न्यायदरवार सर्वांना खुला आहे. तेथें असा चोरटेपणा उपयोगी नाही.

न्याया० : (प्रेक्षकांस) खटला ऐकण्यासाठीं जमलेल्या सर्व लोकांना न्यायसभेच्या वतीनें मी अशी नम्र सूचना करितों की त्यांनी सभेत आरडाओरड करून गांभीर्याचा भंग करू नये.

प्रेक्षक : ठीक आहे. आम्ही स्वस्थ वसतों परंतु तेजस्विनीबाईचे म्हणणे काय आहे तें आम्हालाहि कल्लें अशी न्यायाध्यक्षांनी व्यवस्था करावी अशी. आमचीहि न्यायसभेला नम्र विनंति आहे. सर्व व्यवहार खुलेपणानें चालावा असा कदंब न्यायसभेचा आजवरचा शिरस्ता आहे.

न्याया० : आपण शांत रहा. आजवरचा शिरस्ता मोडून कदंब राजसभेत चोरटेपणाचा असा एकहि कारभार होणार नाही. असे मी आपणांस न्याय सभेच्या वतीनें आश्वासन देतों. (तेज०स) तेजस्विनी, सांग तुझे काय म्हणणे आहे तें.

काल० : म्हणजे ? मी केलेली विनंति न्यायसभेला मान्य नाही असे मी समजावयाचे की काय ?

न्याया०: होय. आपली विनंति न्यायास अनुसरून मान्य करता येत नाहीं.

काल० : पण न्यायसभेच्या या अव्यवहारिक वर्तनाचा भलताच परिणाम झाला तर जवाबदार कोण ?

न्याया०: तेजस्विनीचे म्हणणे न्याय नसेल तर त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती बाळगण्याचे कारण नाहीं; आणि न्याय असेल तर होईल तो परिणाम विपरीत मानण्याचे कारण नाहीं.

काल० : (विचारपूर्वक) न्यायसभेचा असाच अभिप्राय असेल तर आजच्या परिस्थितीत खटला पुढे चालून येणी मी न्यायसभेस विनंति करतों.

न्याया०: (इतर सभासदाशीं विचार करून) आपली विनंति न्यायसभेस संमत नाहीं. खटला आज पुढे चाललाच पाहिजे आणि त्याचा निकालहि आजच लागला पाहिजे असा न्यायसभेचा स्पष्ट अभिप्राय आहे.

काल० : तर मग या वावतीत युवराजांची काय आज्ञा आहे याचा खुलासा होईपर्यंत काम तहकूब ठेवण्यात यावें अशी मी सूचना करतों.

न्याया०: कदंवाचे राज्य मातंग साम्राज्यांत अद्यापि सामील करण्यांत आलें नसल्या कारणाने मातंग युवराजांना कदंव न्यायसभेच्या कामांत ढवळा-ढवळ करण्याचा अधिकार पोहोंचत नाही हें आपणांस माहित नाहीं काय ?

काल० : न्यायाध्यक्षांचे हें विधान न्यायसभेस मान्य आहे काय ?

न्यायसभा० : होय. आम्हाला हें विधान पूर्ण मान्य आहे. मातंग युवराजांना कदंवन्यायसभेच्या कामांत हात घालण्याचा बिलकुल अधिकार नाहीं असा आमचा स्पष्ट अभिप्राय आहे.

काल० : कदंवाचे राज्य मातंग साम्राज्यांत सामील करण्यांत आलेले नसलें तरी तें युवराजांनी आज जिकलेले आहे; आणि या पुढे त्याचे अस्तित्व कायम रहाणे न रहणे हें मातंग युवराजांच्या इच्छेवरच सर्वस्वी अवलंबून आहे तेव्हां न्यायसभेला आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची व अस्तित्वाची कांही चाड असल्यास तिनें आपले धोरण व मातंग युवराजांच्या मर्जीप्रामाणेच ठेवले पाहिजे, असें माझें तिला नम्रपणाचे पण आग्रहाचे सांगणे आहे.

न्यायसभा० : मातंग युवराजांच्या मर्जीविरहकूम कदंव न्यायसभेला नाचणे भाग असेल तर हीं न्यायासनें आणि आपण, खुशाल वाटेल तो गोंधळ घाला. आम्हाला या खटल्याची कांहीं जरूरी नाहीं.

काल० : तर मग हा प्रकार मला युवराजांच्या कानावर ताबडतोव घातलाच पाहिजे. हालाहल, इकडे या. (त्याच्या कानांत कांहीं सांगतो.)

हाला० : (हळूच आश्चर्यानें) काय म्हणतां ? सर्व ठीक चालले आहे म्हणून सांगूं ?

काल० : (हळूच) होय. सर्व वरोवर चालले आहे, असें सांगा.

हाला० : नवल आहे. येथे एवढी हमरीतुमरी चाललेली असतां, 'वरोवर आहे' असें मी युवराजांना खोटेंच कसें सांगूं ? मी लष्करी शिस्तीचा माणूस आहें. पहावयाचे एक आणि सांगावयाचे दुसरेच, अशी लवाडी मला साधणार नाही.

काल० : (रागानें हळूच) कसें मूर्ख आहांत हो तुम्ही ? हें खरें भांडण नसून भांडणाचे लटके नाटक आहे हें तुम्हांला ठाऊक नाहीं काय ?

हाला० : (हळूच) खरेच माझ्या लक्षांतच राहिले नाहीं. हें मला वाटले तुमचे खरेच भांडण जुंपले आहे. मी लष्करी शिस्तीचा माणूस. तुम्हा मुत्सद्यांचे लपंडाव माझ्या डफर डोक्यांत शिरत नाहींत. आतां जातों मी जातो.

काल० : (न्यायसभेस मोठ्यानें) आतां यापुढे या खटल्यांत कांहीच बोलण्याची माझी इच्छा नाहीं. न्यायसभा आपल्या या अदूरदर्शित्वावद्दल सर्वस्वीं जबाबदार आहे !

न्याया० : न्यायसभा आपली जबाबदारी पूर्ण ओळखूनच वागत आहे. तेव्हां आपण त्यावद्दल विलकुल चिता करूं नका. (तेजस्विनीस) तेजस्विनी, तुला बोलण्याला आतां परवानगी आहे.

तेज० : न्यायाध्यक्ष व न्यायसभेतील सभासदहो, प्रधान कालकूट आणि आपण या उभयतांमध्ये आतां जो वादविवाद झाला त्यावरून मला आपले भाषण जितक्या लौकर आटोपतां येईल तितक्या लौकर आटोपणे भाग आहे.

न्याया० : वरोवर आहे. भाषण जितके लौकर आटोपेल तितके चांगले.

काल० : पण त्यापेक्षां मुळींच न केलेले काय वाईट ? खटल्याच्या निकालाला ह्याची कांहीं आतां जिशेष जरुरी नाहीं. न्यायसभेने आपला निर्णय आघींच लावून ठेविलेला आहे.

१ न्या० सभा० : ही न्यायसभेची वेअदवी होत आहे.

न्याया० : आतां निष्कारण मध्येच वोलून आरोपीचा वेळ घेऊं नका. (तेजस्विनीस) तेजस्विनी, चल-चालूं दे.

तेज० : परमपूज्य न्यायाध्यक्ष व न्यायसभेतील मान्यवर सभासदहो, परमेश्वराच्या कृपेने आपण सर्वांनी कदंबन्यायसभेचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवलेत, हें पाहून मला मोठा आनंद व अभिमान वाटत आहे; व या आपल्या स्पृहणीय स्वाभिमानपूर्ण वर्तनावद्दल मी आपणा सर्वांस

अंतःकरणपूर्वक धन्यवाद देते. राजद्रोहासारख्या भयंकर गुन्ह्याच्या खटल्यांत आपल्या एका भगिनीला निरपेक्ष बुद्धीने व निर्भय चित्ताने न्याय देण्यासाठी अवश्य असणारे मनाचे पावित्र्य व सामर्थ्य आपल्या ठिकाणी पूर्णत्वाने वास करीत आहे अशी माझी पक्की खात्री आहे. माझ्या देशवांधवांकडून माझ्याच देशाच्या कायद्यानुसार माझी चौकशी करविण्याचे साहस करण्यांत प्रतिपक्षाचा कोणताहि गूढ-अंतस्थ हेतु असला तरी या न्यायसभेची सत्ता मान्य करून इच्यापुढे आरोपी म्हणून उभी रहाण्यास व तिच्यापुढे आपली वाजू मांडण्यास मी तयार झाल्यें, ती केवळ माझ्या देशाच्या न्यायसभेकडून न्यायाची पायमल्ली होणे केवळांहि शक्य नाहीं अशा दृढ श्रद्धेमुळेच तयार झाल्यें. या सभेवर माझ्या देशाच्या कायद्यांहून इतरांची सत्ता चालू झाली आहे असें मला समजते तर या सभेपुढे उभी रहाण्याचा सुद्धां मी साफ इन्कार केला असता. आणि न्यायाचें ढोंग माजविण्यासाठी माझ्या प्रतिपक्षाने जवर-दस्तीने मला इच्यापुढे उमे केलेच असते, तर स्वतःच्या वचावासाठी एक शब्दहि तोंडावाटे उच्चारला नसता. कदाचित् दुर्देवाने ही माझी थद्धाहा माझा विश्वास अस्थानीं व निष्फल ठरेल. परंतु तो तसा ठरला तरी माझ्या देशवांधवांकडून मला झालेला अन्याय मी मोठ्या आनंदाने मान्य करीन.

काल० : (मध्येच) छे-छे-अन्यायाची भीति वाळगण्याचे तुला आतां मुळीच कारण नाहीं. तुझ्या प्रिय देशवांधवांची मर्जी यावेळीं तुझ्यावर वालंबाल बहाल आहे.

तेज० : न्यायाध्यक्ष व न्यायसभेतील सभासदहो, राजद्रोहाच्या आरोपावरून मला आपल्यापुढे हजर करण्यांत आले आहे; व या आरोपाच्या पुष्टी-करणार्थ माझ्या हातून घडलेल्या अनेक आक्षेपार्ह कृत्यांचा लांबलचक पाढाहि आपणासमोर वाचून दाखविण्यांत आला आहे. या सर्व कृत्यांची जबाबदारी मी पहिल्यानेच आपल्या शिरावर घेतली असून ती मी केवळांहि नाकबूल करण्यास तयार नाहीं. तेव्हां आतां आपणापुढे एवढाच प्रश्न आहे कीं हीं माझीं कृत्यें न्यायतः राजद्रोहात्मक आहेत कीं काय? माझ्या प्रतिपक्षास तीं राजद्रोहात्मक दिसतात; पण मला त्यांत राज-द्रोहाचा लवलेशहि दृष्टीस पडत नाहीं. इतकेंच नव्हे, तर, तीं पूर्ण राजनिष्टात्मक आहेत असें माझीं म्हणें आहे. नुसते राजांचे नांव धारण करून कांहीं कोणी राजा होत नाहीं. गुलाबाच्या चित्रांनी सुगंध दरवळत नाहीं; सिंहाच्या पुतळ्यांनी वनप्रांत हादरत नाहीं; किंवा नौका या

गळदानें परतीर गाठतां येत नाहीं. त्याप्रमाणे राजाच्या नांवाची नुस्ती पाटी कपाळावर लावल्याने अंगांत राजत्वाचाहि उदय होत नमहीं. न्यायसभेतील सन्मान्य सभासदहो, हीच गोष्ट मुख्यत्वेकरून मला प्रथम आपल्या नजरेस आवावयाची आहे. ज्याचा द्रोह केल्यामुळे माझ्यावर राजद्रोहाचा गुन्हा लावण्यात येत आहे—तो नादान इसम आपणांस राजा म्हणवीत असला तरी तो खरोखर राजा नाहीं—इतकेच नव्हे तर ‘राजा’ हें परमपवित्र अधिभान धारण करण्यासहि तो तिळमात्र लायक नाहीं—

काल० : (मध्येच) राजद्रोह—राजद्रोह. न्यायाध्यक्ष, हा घडघडीत राजद्रोह होत आहे. आपण हें भाषण ताबडतोब वंद करवा.

न्याया० : आपण निष्कारण मध्ये अडथळा कां करतां? भाषण जर राजद्रोहीं असेल, तर त्याचे प्रायशिच्छा आरोपीस अखेरीस भोगावेच लागेल.

काल० : अखेरीस भोगावेच लागेल. पण आधीं आमची प्रायशिच्छाची वेळ येईल त्याची वाट काय?

न्याया० : आपण अगदीं निर्धास्त असा, कदंबन्यायदरवारांत कोणाच्याहि केसाला धक्का लागावयाचा नाही.

काल० : ठीक आहे. चालूं द्या तुमची दांडगाई. मी आतां मध्ये एक अक्षरहि तोंडावाटे काढीत नाही. पण याचा परिणाम न्यायसभेस लोकरच भोवल्यावांचून रहाणार नाहीं एवढे मात्र वजावून ठेवतो.

न्याया० : तेजस्विनी, चालूं दे पुढे.

तेज० : या नादान—नालायक—तोतयाने थोड्या दिवसांपूर्वी मातंगेश्वरांशी एक अत्यंत दुष्ट व नीचपणाचा तह करून कदंबाची राजसत्ता—कदंबाची राजलक्ष्मी—कदंबाचे राजसिहासन—कदंबाचा राजमुगुट—कदंबाचा राज-ठवज—योडक्यांत बोलावयाचे म्हणजे कदंबाचे राजसर्वस्व मातंगेश्वरास अर्पण केले; आणि स्वतः राज्यहीन व ऐश्वर्यहीन बनून आपल्या पूज्य मातृभूमीच्या पायांत पारतंत्र्याच्या गुंखला अडकवून अखिल कदंबराष्ट्रास गुलामगिरीच्या नरकांत ढकलून दिले. हा तह कदंबाच्या राजसत्तेला आणि राष्ट्रस्वातंत्र्याला धुळीस मिळविणारा असल्यामुळे—आणि त्यांतहि असला राजसत्तेला व राष्ट्रस्वातंत्र्याला परम विघातक तह प्रजाजनांच्या संमतीवांचून घडवून आणण्याचा वाट किंवर्तीने घातल्यामुळे मी त्यापूर्वी व नंतर त्यास कसून विरोध केला—करीत आहें आणि शक्य झाल्यास हा जीव्र असेपर्यंत पुढेहि केल्यावांचून रहाणार नाहीं.

काल० : (पुनः मध्येच) राजद्रोह—राजद्रोह! काय करावे? भयकर राजद्रोह!!

तेज० : आणि या माझ्या शास्त्रशुद्ध विरोधालाच—राजद्रोह—भयकर राजद्रोह—असे माझ्या प्रतिपक्षानें नाव दिलेले आहे. खरें पाहिले तर राजा हा

फक्त प्रजेचा पालनकर्ता-सर्वथेष्ठ अधिकारी आहे व त्याने यावद्देह प्रजेचे पालन करावे एवढाच त्याचा अधिकार व धर्म आहे, प्रजेचा क्रय-विक्रय करण्याचा अगर परक्यांच्या पायांवर तिच्या स्वातंत्र्याचा बळि देण्याचा त्याला विलकुल अधिकार नाहीं व तो त्याचा धर्म तर नाहीच नाहीं. परचकापासून आपल्या देशाचे त्रु राष्ट्राचे संरक्षण करण्याचे त्याच्या अंगी सामर्थ्य नसेल तर त्याने आपल्या अधिकाराचा संन्यास आपले राजसिंहासन व आपला राजदंड आपल्या प्रजेच्या स्वाधीन करावा व आपल्या जबवदारीतून मोकळे व्हावे. परंतु कोणत्याही वावतीत प्रजेच्या पूर्ण संमतिवांचून तिच्या स्वातंत्र्यांचे उदक परक्याच्या हातावर सोडण्याचा त्यास विलकुल अखत्यार पोहांचत नाहीं. तह होण्यापूर्वी ही गोष्ट मी कंदपर्सि सांगितली व त्याने आपल्या अधिकाराचा दुरतिक्रम करू नये म्हणून परोपरीने त्याला विनविले. परंतु मातंगांच्या गुप्त मलिद्यावर पोसलेल्या देशद्रोही विश्वासघातकी स्वार्थ-लंपट प्रधानमंडळाच्या चियावणीस कसून, त्याने माझे म्हणणे घुडकावून लावले.

काल० : (ओरडत) वदनामी-वेइज्जत-वेअबू-न्यायाध्यक्ष, ही प्रधानमंडळाची वदनामी-वेइज्जत-वेअबू होत आहे.

तेज० : होय. ही प्रधानमंडळाची वदनामी-वेइज्जत-वेअबूच आहे; आणि मी ती जाणूनवृजून मुद्दाम करीत आहें. कदंबाच्या सर्वस्व नाशास कारण होणारा हा भयंकर तह करण्याची वदसल्ला प्रधानमंडळाकडून कंदपलिला देण्यांत आली, तिच्या मुलाशी मातंगांच्या द्रव्याचा झरा वाहत होता ही माझी बालंबाल खात्री पटलेली आहें आणि प्रसंग पडल्यात मी ती न्याय-सभेस पुराव्यानिशीं शावीत करून देण्यास तयार आहें. प्रधानमंडळाची हिमत असल्यास या राजद्रोहाच्या खटल्यावरोवर आपल्या वेअबूचाहि खटला त्याने भजवर भरावा. माझी त्याला तयारी आहे. परंतु तोंपर्यंत मी प्रधानमंडळाला स्पष्ट वजावून सांगत्यें की वेळ येईल तेव्हां, तेव्हां, माझ्या भाषणांत मी त्याला “मातंगांच्या गुप्त मलिद्यावर पोसलेली देशद्रोही चांडाळचौकडी” याच नांवाने संबोधणार- कर्मी करणार नाहीं. न्यायाध्यक्ष व न्यायसभेतील सभासदहो, माझी विनंति- माझी प्रार्थना- माझा जिव्हाळ्याच्या प्रेमाचा आग्रह जेव्हां कंदपनिं झुगारला व मातंग- इवराच्या- कदंबाच्या परंपरागत कट्ट्या दुस्मानाच्या- पायावर आपले व आपल्या राष्ट्राचे सर्वस्व अर्पण करण्यास जेव्हां तो तयार झाला, तेव्हां माझ्या परमप्रिय राष्ट्रदेवतेचीं एक सेविका या नात्याने मला त्याचा

विरोधं करणे प्राप्त झाले. परंतु मीं विरोध केला असला तरी तो कंद-
 पाचा केला; राजाचा केला नाहीं. आणि असें असूनहि मला राजद्रोही
 म्हणून पकडून आपणासमोर शिक्षा ठोठावण्यासाठी उधें करण्यांत आले
 आहे. न्यायाध्यक्ष व न्यायसभेतील सभासदहो, मी जर खरोखर राजद्रोह
 केला असता तर तुम्ही आपल्या राजसत्तेचे परचकापासून व अंतस्थ
 विश्वासघातापासून रक्षण करा, असें लोकांना मी कां सांगितले असते?
 मी जर खरोखर राजद्रोह केला असता तर आपल्या राजसिंहासनाला
 परक्याच्या पापी पायांचा स्पर्श होऊ देऊ नका, असा मी आपल्या देश-
 बांधवांच्या कानाशी गगनाचा भेद करणारा प्रचंड टाहो कां फोडला
 असता?—मी जर खरोखर राजद्रोह केला असता तर कदंब राजधवजाचा
 उपमर्द केला जाऊ नये म्हणून आपणांस घोक्यांत घालून घेण्याचे
 आत्मघातकी साहस करण्यास मी प्रवृत्त कां झाल्यें असते? राजसत्तेचे—
 राजसिंहासनाचे—राजधवजाचे संरक्षण करण्यास स्वतः सिद्ध होणें आणि
 इतरांस तसा उपदेश करणे घाची राजद्रोहांत गणना कशी होऊ शकते?
 राजसिंहासन राजदंड—राजधवज हें राजसत्तेचे अलंकार असून राजसत्ताही
 राजाची साक्षात् जीवनकला आहे. ती नाहीं म्हणजे राजाचे अस्तित्वच
 नाहीं. राजसत्तेवांचून राजा ही शब्दाची हत्या—भावेचा खून आहे.
 एवढेच नव्हे, तर हा प्रत्यक्ष सत्याचा अक्षम्य विपर्यास आहे! जीवना-
 वांचून जीव, अगर जलावांचून जलाशय—त्याप्रमाणे सत्तेवांचून राजा हा
 शब्दप्रयोग केवळ फोल आहे. सत्तेच्या त्यागानंतर राजाचे राजेपणच
 शिल्लक रहात नाहीं. आत्म्याने सोडलेल्या कुडीचीं जशी माती बनते,
 तशीच सत्तेने टाकलेल्या राजाचीहि मातीच बनते. कंदपर्णि आपले राज्य
 परक्यांच्या पदरांत टाकल्यामुळे मातीमोलच झाला होता—त्याच्या अंगीं
 राजत्वाचा लेशहि शिल्लक राहिला नव्हता. त्यामुळे सत्ताहीन—राज्य-
 हीन—राजैशर्वर्यहीन बनलेल्या पुरुषाच्या विरोधाला अगर वैमनस्याला
 राजद्रोह हें नांव देणे म्हणजे जगाच्याच नव्हे तर जगदीशाच्या डोळ्यांत
 धूळ टाकणे आहे. तथापि न्यायाध्यक्ष आणि न्यायसभेतील सभासदहो,
 राजसत्ताहीन कंदपर्णि राजा मानिले व त्याच्या विरोधाला राजद्रोह
 मानिले तरी मुद्दां तुम्ही मला गुन्हेगार ठरवू शकत नाहीं. कारण सत्ता-
 गून्य कंदपर्णिमुद्दां मी द्रोह केलेला नाही. त्याला मी त्याच्या हिताचीच
 गोष्ट सांगत होत्यें. राजाला “तू आपले राजेपण कायम ठेव व जसा तू
 आजपर्यंत राजा होतास तसाच पुढेरि राजाच रहा” असे सांगणे, हा
 त्याचा द्रोह होतो काय? किंवा “तुमचा राजा परक्यांचा गुलाम होऊ
 पहात आहे—किंवद्दना झाला आहे त्याला गुलामिरीतून पुन:

गुलामाचा पूर्ववत् राजा बनवा" असें मी कदंबांना सांगितले यांत मी राजाचा द्रोह केला काय? ज्यांनी आपल्या राजाला परक्यांचा गुलाम बनविण्याचा घाट घातला ते राजद्रोही का जे गुलामांच्या मालिकेत जाऊन बसलेल्या आपल्या हृतभागी असहाय्य राजाला पुनः त्याच्या गत राजसिंहासनावर पूर्ववत् पूर्ण ऐशवर्यनि स्थापन करण्यास झटले व झटत आहेत, ते राजद्रोही? कंदपणी आपले राज्य राखण्याची हिंमत बाळगली असती तर त्याच्या राजत्वाच्या रक्षणासाठीं मी आपले स्वतःचे प्राण बळी दिले असते व माझ्या देशवांधवांनाहि त्याच्या सेवेश्रीत्यर्थ आपल्या प्राणांचे वलिदान करण्याचा उपदेश केला असता. इतकेंच नव्हे तर आजहि कंदर्प आपले राजेपण कायम राखण्यासाठीं परदास्याच्या शृंखला तोडण्यास तयार होईल तर त्याच्या प्रीत्यर्थ आपल्या सर्वस्वाचा यज्ञ करण्यास माझी सिद्धता आहे. मला कंदर्प नको आहे असें नाहीं—तर मला गुलाम कंदर्प नको आहे—मला राजा कंदर्प हवा आहे. मी द्रोह केलाच असेल तर गुलाम होऊं पहाणाऱ्या व गुलाम ज्ञालेल्या कंदर्पचा द्रोह केला आहे—राजा कंदर्पचा केला नाहीं. राजा कंदर्पची मी अजूनहि प्रजाजन आहें—सेवक आहें आणि त्याच्यासाठीं समरांगणावर आपल्या पंचप्राणाची खैरात करण्यास माझी या क्षणासही तयारी आहे. न्यायाध्यक्ष आणि न्यायसभेतील सभासद हो, राजा हें परमपवित्र नांव धारण करणारी व्यक्तिवत राजा या शब्दानें प्रगट होणारें तत्त्व या दोहोंमध्ये असणारा भेद आपण या खटल्यांत अवश्य लक्षांत घेतला पाहिजे. राजा हें उपपद धारण करणाऱ्या व्यक्तिवत वारंवार बदलणाऱ्या आहेत; परंतु राजा या शब्दानें व्यक्त होणारा भाव केवहांहि बदलणारा नाहीं. तो शाश्वत आहे, त्रिकालावाधित आहे. आणि त्या भावाच्या प्रत्यक्ष अस्तित्वामुळेच राजा हें नांव धारण करणाऱ्या व्यक्तीला जगांत श्रेष्ठपद प्राप्त ज्ञालेले आहे तेव्हां जेथे व्यक्तिआणि तत्त्व यांत विरोध उत्पन्न झाला आहे, अशा आजच्या सारख्या विलक्षण स्वरूपाच्या राजद्रोहाच्या खटल्यांत आपण अशाश्वतांपेक्षां शाश्वतालाच अधिक महत्त्व दिले पाहिजे. आजचा प्रश्न केवळ एखाद्या व्यक्तीला न्यायदान करण्याचा नसून एका परमश्रेष्ठ दिव्य तत्त्वाच्या प्रस्थापनेचा प्रश्न आहे. आणि या तत्त्वाच्या प्रस्थापनेवर तुमच्या राष्ट्राचें भवितव्य अवलंबून आहे. कंदर्प या व्यक्तीचा कौवार बेऊन तुम्ही राजतत्त्वाचा या वेळीं धिकार कराल तर स्वदेशाच्या गळच्याभोवती गुलामगिरीचा पाश आवळण्याचे पाप तुमच्या माथीं वसल्यावांचून राहणार नाहीं. व्यक्तिनिष्ठेवर भर देऊन तत्त्वनिष्ठेचा त्याग केल्यामुळेच आजवर अनेक राष्ट्रे ल्यास गेली आहेत

वे आज त्यांचे नांव-निशाणहि जगाच्या पाठीवर उरलेले आहौ. न्यायाध्यक्ष आणि न्यायसभेतील सभासदहो, आपण विद्वान् आहांत-विचारी आहांत-आणि इतिहासाचें, समाजनीतिशास्त्राचें व कायद्याचें आपणांस पूर्ण ज्ञान आहे. त्याचप्रमाणे आपल्या ठिकाणी उज्ज्वल न्यायनिष्ठा व निस्तीम स्वातंत्र्यप्रेम जागृत आहेत. तेव्हां स्वतःचा जीव बचावण्यासाठी परक्यांच्या सिहासनापुढे तुमच्या राजसत्तेचा वळी देऊन तुमच्या वैभव-शाली स्वातंत्र्यलक्ष्मीला परकियांच्या अंतःपुरांत जबरदस्तीने कोंडणाऱ्या स्वधर्मभृष्ट नराद्धमाचा द्रोह म्हणजे राजद्रोह आहे अशी जर तुमची खरोखरच प्रामाणिक समजूत असेल तर तो मी अवश्य केला आहे; आणि त्यावद्दल दोषी ठरवून आपण मला खुशाल सुळावर चढवा, मी त्यास मोठ्या आनंदाने तयार आहे. ज्या कदंब राजसिहासनासाठी तुमच्या वाडवडिलांनी आपल्या अमृताच्या भोलाने खपणाऱ्या रक्ताची समरदेवतेच्या मस्तकावर तिला प्रसन्न करण्यासाठी, गेली दोनतीन तपे संतत धार धरली होती, तें तुमचे राजसिहासन तुमच्या परंपरागत कटूचा दुस्मानाच्या पापी चरणस्पर्शने भृष्ट करविणाऱ्या विश्वासघातकी महापातक्याच्या विरोध करणे हा राजद्रोह आहे असे जर तुमची मनो-देवता तुम्हांस निश्चयाने सांगत असेल तर हे कदंब राजसिहासनाशी एकनिष्ठ असणाऱ्या कदंब लोकनायकांनो, माझ्या हातून तो निःसंशय झालेला आहे, आणि त्यावद्दल गुन्हेगार ठरवून आपण मला खुशाल हत्तीच्या पायांखाली तुडवून टाकण्याची शिक्षा द्या-ती भोगण्याला मी मोठ्या आनंदाने तयार आहे. न्यायाध्यक्ष आणि न्यायसभेतील मान्यवर सभासदहो, आपल्या कृत्यांचे होतील ते परिणाम भोगण्याच्या तयारीनेच मी या स्वातंत्र्यसंग्रामांत उडी घेतली आहे. तेव्हां आपणाकडून मला देहान्तशासन सांगण्यांत आले तरी मला त्याची यर्तिक्तिचित्रहि फिकीर वाटत नाही. तेव्हां मला आपणांस जी शेवटची विनंती करावयाची आहे ती हीच की आपण ज्या पुण्यभूमीत जन्मास आलां आहांत तिचे जगांत धिंडवडे करून पुत्रपौत्रांच्या शिव्याशापांना आपण पात्र होऊ नका. कदंबाची न्यायसभा म्हणजे स्वातंत्र्य लक्ष्मीचे पवित्र क्रीडामंदिर आहे. आणि प्रजाजनांचे स्वातंत्र्य संरक्षण करण्याचा या न्यायसभेचा आजवरचा बाणा आहे. मी आपणापाशी दयेची याचना करीत नाहीं-प्राणांची याचना करीत नाहीं. मला आपणापासून फक्त न्यायाची अपेक्षा आहे आणि तो न्याय स्वातंत्र्याच्या परमश्रेष्ठ तत्त्वावर अधिष्ठित झालेला असावा एवढीच माझी इच्छा आहे. परमेश्वर करो आणि असा ईश्वरी न्याय मला आपणाकडून मिळो अशी माझी परमेश्वरापाशी प्रार्थना आहे.

१ न्याया० : तेजस्विनो, संपले तुझे भाषण ? का तुला आणखी कांहीं सांगावयाचें आहे ?

तेज० : नाहीं. मला आणखी कांहीं सांगावयाचें नाहीं.

न्याया० : ठीक आहे. सभासदहो, चला आंतल्या बाजूस.

(न्यायाध्यक्ष व सभासद आंत जातात).

१ सेना० : भाषण फारच सुंदर झाले नाहीं ?

२ सेना० : सुंदर झाले खरें. पण या फक्तरांच्या मनावर त्याचा कांहीं परिणाम झाला असेल, असें मला वाटत नाहीं.

३ सेना० : आणि झाला असला तरी त्याचा कांहीं एक उपयोग होणार नाहीं.

तेजस्विनीला देहान्तशासन करण्यावहूल मातंगयुवराजांनी न्यायसभेला सक्त ताकीद दिली आहे अशी मला खात्रीलायक बातमी कळली आहे.

(एक मुद्द्य सेना० येतो. त्याच्याशीं कुजवुजतात).

१ सेना० : सेनापतिसाहेब. पुढचा हुक्म काय ?

मु० सेना० : ठरला वेत कायम.

२ सेना० : निकाल विरुद्ध झाला तरी ?

मु० सेना० : होय.

काल० : सेनापति, आपापसांत काय कुजवुजत आहांत ?

मु० सेना० : पुढच्या वंदोबस्तासंवंधाने यांना सूचना देत आहें.

काल० : लोकांचा काय रागरंग दिसतो ?

मु० सेना० : लोक तेजस्विनीच्या मुक्ततेची अत्यंत उत्सुकतेने बाट पहात आहेत. एवढें लांबलचक भाषण करण्याला तिला परवानगी द्याव्यास नको होती. त्याचा लोकांवर फार भयंकर परिणाम झाला आहे.

काल० : दंगा होण्याचा रंग दिसतो कीं काय ?

मु० सेना० : होय. आणि एवढच्याच साठीं मी प्रधानजीकडे आलों आहें. दंगा ज्ञाल्यास-आणि तेजस्विनीस शिक्षा ज्ञाल्यावर तो होणारच-तेव्हां लोकांवर हत्यार चालविण्याला आम्हाला परवानगी पाहिजे.

काल० : माझी सदर परवानगी आहे. मातंगसैन्याची मदत पाहिजे असल्यास युवराजांना कळवितो.

मु० सेना० : छे-त्याचें कांहीं कारण नाहीं. आम्हीं करूं शकूं सारा वंदोबस्त. पण पुढे मार्गे आमच्यावर कांहीं तोहमत येऊं नये, एवढेच आमचे म्हणणे आहे.

काल० : त्यावहूल तुम्ही अगदी वेफिकीर असा. पण हें पहा, निकाल लागतांच तेजस्विनीला एकदम येथून तुरंगांत नेण्याची मात्र चांगली व्यवस्था असू द्या.

मु० सेना० : ती सर्वं चोखं व्यवस्था आहे. शिक्षेची मुनावणी झाली की केलीचं तिची उचलवांगडी म्हणून समजा. पण ते पहा न्यायाध्यक्ष व सभासद आले. मी जातो बाहेर. (जातो).

(न्यायाध्यक्ष व सभा० परत येतात. सर्वत्र शांतता.)

न्याया० : तेजस्विनी, तुळ्यावर करण्यांत आलेले आरोप व तू केलेले आत्मसमर्थन या दोहोंचाही न्यायसभेने अत्यंत काळजीपूर्वक विचार करून आपला निर्णय ठरविला आहे. तुळ्ये भाषण अत्यंत वकृत्वपूर्ण झाले. असे अंतःकरणास थराहन सोडणारे ओजस्वी भाषण या न्यायसभेच्या मंदिरांत हैं पहिल्यानेच ऐकण्यांत आलेले आहे. लोकोत्तर वुद्धिभव व निरुपमेय स्वातंत्र्यप्रेम यांचा हैं भाषण म्हणजे उत्कृष्ट नमुना आहे. हैं ऐकल्यानंतर तुला राजद्रोहावहूल दोषी ठरविणे म्हणजे न्यायाचा प्रत्यक्ष खून पडण्यासारखेच आहे. तथापि देशाची आजची परिस्थिति इतकी विलक्षण आहे की निर्भेद न्यायदानाच्या प्रसंगी सुद्धांया परिस्थितीकडे यत्किंचित् हि दुर्लक्ष करणे म्हणजे स्वदेशघाताचे पातक मार्थी मारून घेणेच आहे. म्हणून तुला न्याय देतांना त्याचा देशाच्या हिताहितावर काय परिणाम होईल याचा विचार करून त्यायसभेला आपला निर्णय ठरविणे प्राप्त आहे. तुला निर्दोषी ठरविल्याने जर कदंब गाढास अपाय पोहोंचण्याची भीति असेल तर स्वदेशहिताच्या निरपेक्ष दृष्टीने न्यायाचा कांटा पूर्ण समतोल ठेवणे न्यायसभेस शक्य होणार नाही. त्याचप्रमाणे तुला दोषी ठरविल्याने जर देशाची हानि होण्याचा संभव असेल तर न्यायाने तू दोषी ठरत असलीस तरी देशहिताच्या एकैक दृष्टीने तुला दोषमुक्त करण्यावांचून न्यायसभेस आज गत्यंतर नाही. तेव्हां या खटल्यांत निर्णय देतांना न्यायपेक्षा स्वदेशहिताकडे अधिक लक्ष पुरविण्याचा न्यायसभेचा निश्चय झालेला आहे. न्यायास दयेची जोड असावी असा शास्त्राचा सिद्धांत आहे. परंतु तुला स्वतःलाच दयेची अपेक्षा नसल्यामुळे व देशहिताच्या दृष्टीने ती न्यायसभेस दाखवितां येईलच अशीहि खात्री नसल्यामुळे दयेच्या प्रश्नास आम्ही आपल्या निर्णयांत मुळीच अवकाश ठेविलेला नाही. केवळ न्यायाच्याच दृष्टीने तुळ्या कृत्यांचा निःपक्षपातपणे विचार केल्यास ती राजद्रोहात्मक आहेत असे सत्यास समरून न्यायसभेस कदाचित् म्हणतां यावयाचे नाहीं. राजगुणसंपन्न राजा व राजगुणहीन राजा या दोहोंमध्ये तू दाखविलेला फेरक खरोखरच विचारणीय आहे. त्याचप्रमाणे प्रजेचे स्वातंत्र्य प्रजेच्या समतीवांचून परक्याच्या हवाली करण्याचा राजाला हक्क पोहोंचतो किवा नाहीं या संवंधाने तू केलेले प्रतिपादन तितकेच महत्वाचे व चितनीय आहे. व्यक्तिं आणि तत्त्वं यामध्ये व्यक्तीपेक्षां

तत्त्वास अधिक महत्त्व देण्यासंबंधाने तूं केलेला आग्रहाहि न्यायसभेस
 सर्वथैव मान्य होण्यासारखाच आहे. आणि या सर्वपिक्षांहि “आपले
 सिहासन परकयांच्या स्वाधीन करून तूं परकयांचा गुलाम होऊं नकोस”
 असा जिव्हाळचाचा आग्रह राजाला करणे म्हणजे राजद्रोह होऊंचं शक्त
 नाही” हा तुझा युक्तिवाद तर न्यायसभेस इतका विनतोड वाढत आहे
 कीं तो मान्य करण्यांचून व तुश्या उत्कट व निःसीम राजनिष्ठेबद्दल
 तुला धन्यवाद देण्यावांचून गत्यंतरच नाहीं असा न्यायसभेचा स्पष्ट अभि-
 प्राय आहे. परंतु तुझे हे सर्व युक्तिवाद सत्य, आदरणीय व अनुकरणीय
 आहेत असे घटकाभर धरून चालले तरी त्यांचा स्वीकार केल्याने देशाच्या
 आजच्या विकट परिस्थितीवर त्याचे काय परिणाम होतील हें पाहिल्या-
 वांचून निभाव लागावयाचा नाहीं. न्यायसभेने मुख्यत्वेकरून ही स्वदेश-
 हितसंरक्षणाचीच विचारसरणी दृष्टीपुढे ठेऊन आपला निर्णय ठरविला
 आहे. स्वदेशहिताच्या दृष्टीने तुला निर्दोषी ठरवून मोकळी सोडणे हें
 परिणामी अनथविह ठरल्यावांचून रहाणार नाहीं अशी पुष्कळ शहण्या
 देशहितेच्छूंच्या मनाची खात्री होऊन चुकलेली आहे. आणि त्यांच्या
 मतास मान द्यावयाचा असल्यास तुला दोषी ठरवून देहान्तशासन देणेच
 न्यायसभेस युक्त आहे. परंतु इतर पुष्कळ शहण्या व देशहितेच्छु
 पंडितांचे याच्या अगदी उलट मत आहे. त्यांच्या मते तुला दोषमुक्त
 करून सोडून देणे हेच देशहिताच्या दृष्टीने युक्ततच नव्हे तर अत्यावश्य
 आहे. मी आणि माझ्या सहकारी मित्रांनी या दोनहि मतांचा पूर्ण कसो-
 शीने विचार करून आपला निकाल मुकरर केलेला आहे. आमचा
 निकाल पुष्कळांस पसंत पडणार नाहीं व ते आमच्यावर त्रुद्ध होतील हें
 आम्हीं पूर्ण जाणून आहोत. इतकेच नव्हे तर या आमच्या निर्णयामुळे
 माझ्या व माझ्या सहकारी मित्रांच्या जीवितालाहि प्रसंग विशेषी घोका
 होण्याचा संभव आहे याचीहि आम्हाला पूर्ण जाणीव आहे. कारण
 अशा प्रकारचा आम्हाला स्पष्ट इशाराच देण्यांत आलेला आहे.
 तथापि ज्या परम पवित्र व परम श्रेष्ठ न्यायासनावर आम्हीं आरूढ
 झालों आहोत त्याचें निर्मल यश अभंग ठेवण्याचा आम्ही कृतनिश्चय
 केलेला असल्यामुळे असल्या इपांच्यांना आम्हीं कवडीचीहि किमत देऊ
 इच्छित नाहीं. लोकांच्या कोपाला आमचे प्राण बळी पडले तरी वेहेतर;
 परंतु काढव न्यायदेवतेच्या उज्वल यशाला काळिमा फांसण्यास आम्ही
 केव्हांहि तयार होणार नाहीं. तेव्हां तेजस्वी, कालकूट व सभासज्जनहो,
 आपण आमचा निर्णय शांतचित्ताने ऐका.—ईश्वरास, धर्मास व देशास
 स्मरून काढव न्यायदेवतेचा यशोदुभिं जगांत सदैव गाजत रहावा

म्हणून कैवळ राष्ट्रहिताच्या एकक दृष्टीने या न्यायसभेच्या नांवाने या राजदोहाच्या खटल्याचा आम्ही असा निर्णय जाहीर करतो की या खटल्यांत तेजस्विनी निर्दोषी आहे—निरपराधी आहे—निष्कलंक आहे. (एकदम सर्वत्र हवर्ची आरोळी उठते).

काल० : (धक्का वसून) काय—काय ? तेजस्विनी निर्दोषी आहे ?—निरपराधी आहे ?—निष्कलंक आहे ?—

न्याया० : होय. तेजस्विनी पूर्ण निर्दोषी आहे—पूर्ण निरपराधी आहे. पूर्ण निष्कलंक आहे आणि यापुढे स्वतंत्रपणे वावरण्याचा तिला पूर्ण हवक आहे.

काल० : (चवताळून) अरेरे—चांडाळांनो हें काय केलेत तुम्ही ? मातंग युवराजांच्या पायाशी कालच केलेल्या शपथांचा तुम्हाला आज पार विसर पडला आं !

न्याया० : शत्रूच्या पायाशी केलेल्या शपथा तत्काल विसरून जाण्यासाठीच केलेल्या असतात. (न्यायाध्यक्ष व न्यायसभासद निघून जातात). (हालाहाल प्र. क.)

हाला० : प्रधानजी—धात झाला—कंदर्प कैदेतून पळाला.—(जयजयकार).

काल० : काय ? कंदर्प पळाला ! अरेरे—कंदर्प पळाला—तेजस्विनी सुटली. मोठा बिकट प्रसंग आला. पण आधीं त्या दगलबाजांना एकदम कैद करा आणि तेजस्विनीला तावडतोव तुरंगांत नेऊन पोहोंचवा. पकडा—पकडा—त्या हरामखोरांना.—(पूर्वीकृत मुख्य सेनापति व सैनिक लगवगीने प्रवेश करतात).

मु० सेना० : नाही—नाही—न्यायसभेतील सभासद कैद केलें जाणार नाहीत व तेजस्विनीला पुनः तुरंगाचा मार्ग पहावा लागणार नाही. (तेजस्विनीचा व न्यायसभेचा जयजयकार).

काल० : म्हणजे ?—म्हणजे ?—तुमच्या म्हणण्याचा अर्थ तरी काय ?

मु० सेना० : कादंब सैन्याने आजपासून स्वातंत्र्ययुद्धाचे निशाण उभारले असून आपले आघिपत्य तेजस्विनीला अर्पण केले आहे. (तेजस्विनीस) ताई-साहेब, कादंब सैन्याची ही तरवार त्यांच्यावतीने मी आपल्या पायांवर अर्पण करीत आहे. (तसें करतो. जयजयकार).

काल० व हाला० : वंड—वंड—वंड ! —(ओरडत पळून जाऊ लागतात).

मु० सेना० : पकडा—पकडा हरामखोरांना—पळून जाऊ देऊ नका.—(दोघांस पकडतात. तेज० व न्याय० चा जयजयकार). पडदा पडतो—

अंक चवथा समाप्त.



अँक पांचवा

प्रवेश पहिला

(स्थळ—राजवाडा. गृगाल व सौदामिनी प्रवेश करतात.)

सौदा० : (राजाने) तें कांहीं नाहीं. मला तुमचें एक अक्षरसुद्धां आतां ऐकावयाचें नाहीं. मातंगांचें युवराजीपद मला देण्याचें तुम्ही कवुल केलेंत—त्याचा अजून कोठे पत्ता नाहीं. नुसतें माझें प्रेमाराधनसुद्धां युवराज मनापासून करीत नाहींत. वरें कदंबाचें राज्य देतों म्हणून म्हणतां पण तेहि अजून माझ्या पदरांत पडत नाहीं. कंदर्पचा नकार मिळूं दे—तेजस्विनीचा खटला संपूं दे—कादंबांचें वंड मोडूं दे—अशी रोजच्या रोज कांहींना कांहीं तरी सबव सांगून तुम्ही माझा प्रश्न सारखा लांबणीवर टाकीत आहांत. पण आतां मी तुमची ही टोलवाटोलवी क्षरभरसुद्धां चालूं देणार नाहीं. कादंबांचा पराजय होऊन तेजस्विनी आजच्या लढाईत तुमच्या हातांत सांपडली आहे. तेव्हां आजच्या आज कादंबांची राणी म्हणून माझ्या नांवाची द्वाही तुम्ही फिरविलीच पाहिजे. नाहींतर मी पाणी पिण्याला सुद्धां येथे थांवणार नाहीं साफ सांगत्यें.

गृगाल : राणीसाहेबांनी एकदम असा त्रागा करूं नये. इतके दिवस गेले तसे आणखी चार दिवस कांहीं जास्त नाहींत. कंदर्प कैदेतून निसटला आहे तो पकडला गेला म्हणजे कदंब राजसिंहासनावर आपली स्थापना झालीच म्हणून समजा.

सौदा० : छे—मी आतां कोणतीहि सबव एकण्यास तयार नाहीं. कंदर्प सांपडो अगर न सांपडो मला त्याच्याशीं कांहीं कर्तव्य नाहीं. तेजस्विनी पकडली गेली आहे—कादंबांचा पुरा मोड झाला आहे. बस्. आतां कदंबाचें राज्य आपल्या वचनाला स्मरून तुम्ही या क्षणीं माझ्या स्वाधीन केले पाहिजे. नाहीं तर आम्हाला आमचें वचन पाळावयाचें नाहीं म्हणून मला स्पष्ट सांगितले पाहिजे. याशिवाय तिसरी गोष्ट मला आतां नको. तुमच्या आतापर्यंतच्या वर्तनावरून तुमच्या मनांत माझ्याविषयीं पाप आले आहे अशी मला जबरदस्त शंका येऊं लागली आहे. तेव्हां जा—आतांच्या

आतां युवराजाकडे जा आणि त्यांचा काय तो रोखठोक जबाब घेऊन या. म्हणजे पुढचा मार्ग मला मोकळा होईल. हुरळली मेंदो लागली लांडग्याच्या मार्गे अशी माझी स्थिति झाली आहे.

शृंगाल : राणीसाहेब, आमच्यावर निष्कारण आग पाखडीत आहेत हें पाहून मला अत्यंत खेद होत आहे. पण असौ. मी युवराजांना भेटून आतांच या प्रश्नाचा अखेरचा निकाल लावून टाकतो. (पाहून) अरे पण ते पहा—युवराज इकडे येत आहेत. तेव्हां आतां राणीसाहेबांनी स्वतःच त्यांना काय सांगावयाचें तें सांगावें आणि आपला निकाल लावून घ्यावा. (युवराज येतो).

युव० : शृंगाल, तेजस्विनी आपला हट्टु सोडून काढवांना शरणागतीची सल्ला देण्यास तयार होत नाहीं. तेव्हां उद्यां दोन प्रहारापर्यंत काढव दातीं तृण धरून आम्हांला शरण आले नाहीत तर तेजस्विनी तोफेच्या तोंडी दिली जाईल असा काढव महासभेच्या अध्यक्षाला आतांच्या आतां निवारणीचा संदेश पाठवा.

शृंगाल : जशीं सरकारांची आज्ञा. सरकारांनी वाईसाहेबांच्या प्रश्नाचा आतां निकाल लावून टाकावा.

युव० : तेंच ठरवून आम्ही इकडे आलो आहोत. काढवांचा आता पुरा मोड झाला आहे. तेव्हां हा प्रश्न आतां अधिक लांबोवर टाकण्यांत अर्थ नाहीं. संदेश पाठवून आपण तावडतोव इकडे परत या. तोंपर्यंत आम्ही वाईसाहेबांशी यावावत थोडेसे बोलतों. (शृंगाल जातो). काय ? वाईसाहेब, ठीक चालले आहे ?

सौदा० : वाईसाहेब ! तेजस्विनी तोफेच्या तोंडीं जाण्याची वेळ आली तरी मी अजून वाईसाहेबच का ? 'राणीसाहेब' नाही ?

युव० : छे—राणीसाहेब होण्याचा योग या जन्मीं तरी आपल्या नशिवीं आहे असे कांहीं आम्हाला वाटत नाहीं.

सौदा० : म्हणजे आपल्याला आपले वचन पाळावयाचे नाहीं वाटते ?

युव० : आपण आपले वचन पाळलें असते तर आम्हालाहि आमचे वचन पाळलें भागच होते. पण आपण आपले वचन पाळलें नाहीं. आमच्याशी अप्रामाणिकपणाने वागलांत—कपट केलेंत—प्रतारणा केलीत.

सौदा० : काय ! मी आपणांशीं अप्रामाणिकपणाने वागल्ये—कपट केले—प्रतारणा केली !—

युव० : होय. आपण आमच्याशीं दगलवाजी केलीत—आमचा विश्वासघात केलांत.—

सौदा० : काय दगलबाजी केली ? कोणता विश्वासधात केला ?

युव० : काय दगलबाजी केली ? कोणता विश्वासधात केला ? सौदामिनी, कंदपला आमच्याविरुद्ध चिथावून त्याचा आमचा स्नेह कोणी तोडविला ? आणि राज्यदानाची शर्त त्याच्याकडून कोणी मोडविली ? आम्ही अत्यंत सायासानें काढव मातंगांचे ऐक्य घडवून आणले—आणि चांडाळणी तुं त्यांत विष कालविलेस !—आमच्या सर्व सत्य संकल्पांचा नाश केलास !

सौदा० : मी कंदपला स्नेह तोडला ? मी राज्यदानाची शर्त मोडविली ? मी काढव मातंगांच्या ऐक्यांत विष कालविलें ?-

युव० : होय—तूंव—तूंच ही सर्व बदमाषी केलीस. शांततेचा भंग केलास—युद्धाचा वर्णवा पेटविलास—या दुर्भागी कदवराष्ट्रास धुळीला मिळविलेस.

सौदा० : कशावर्लन म्हणतां आपण हे ?

युव० : आमच्याजवळ सबळ पुरावा आहे.

सौदा० : पुरावा आहे ! दाखवा कोठे आहे तो—

युव० : शिशुपाल—पशुपाल (दोघे येतात).

सौदा० : कोण ? शिशुपाल—पशुपाल !—

युव० : होय. शिशुपाल—पशुपाल. यांनीचे आम्हाला तुझ्या कारस्थानाची पहिल्याने वातमी दिली.

सौदा० : हे लवाड आहेत—पाजी आहेत—

युव० : ते लवाड पाजी आहेत का तूं लवाड पाजी आहेस याचा आतांच निकाल लागेल. जरा थांव. (शृगाल प्र. क.).

शृगाल : सरकार, काढबांच्या अध्यक्षांना हुक्माप्रमाणे संदेश पाठविला.

सौदा० : शृगालराज, युवराज माझ्यावर दगलबाजीचा आरोप करीत आहेत. तहांतील शर्ती मोडावयाला मी कंदपला चिथविलें असें त्यांचे म्हणणे आहे.

शृगाल : मग ? त्यांत खोटें काय आहे ?

सौदा० : म्हणजे ? तुम्हीसुद्धां युवराजांची बाजू घेतां काय ?

शृगाल : सत्याची बाजू कोणीहि घेईल.

सौदा० : म्हणजे ? युवराजांची बाजू सत्य आहे वाटतें ?

शृगाल : म्हणजे यांत कांहीं संशय आहे वाटतें ? शिशुपाल, पशुपाल, त्याबद्दल आपली खात्री पटवून देतील.

सौदा० : कायरे ए लफंग्यानों, तुम्ही माझ्याविरुद्ध युवराजांना काय सांगितलेत ?

शिशु० : जे खरें होतें तें सांगितलें.—

पशु० : जे खोटें होतें तें मुळींच सांगितले नाहीं—भोलेनाथ !

सौदा० : युवराजांविरुद्ध कंदपला मी चिथविले ?

शिशु० : वेशके-आपणच चिथविले.

पशु० : वेलाशक-आपणच चिथविले. नांदत्या घरावर निखारे ठेवण्याची अवदास सटवाईवांचून कोणाला आठवणार ? भोलेनाथ !

सौदा० : तुम्ही साफ खोटें बोलत आहांत.-

शिशु० : आम्हाला खोटें बोलण्याचे कारण ? खोटें बोलून आम्हाला कांहीं काढवाचे राज्य दडपावयाचे नाहीं.-

पशु० : अगर युवराजाशी लग्नाआधीं पाट लावावयाचा नाहीं. स्वतः खोटेपणा करून दुसऱ्याला खोटे म्हणण्याची बाईसाहेवांना थोडीतरी शरम वाटावयाला पाहिजे होती. नकटे तें नकटे आणि पुनः नाकाचा डौल. भोलेनाथ !

सौदा० : मेल्यांनों, तुम्ही माझा अखेरीस दावा साधलांत आं !

शिशु० : कां साधूं नये ? लुचपतीचा पैसा साराच्या सारा स्वतःच हडप करून आमच्या तोंडाला पाने पुसतांना तुम्हाला तरी आमची कदर थोडीच वाटली होती ?

पशु० : एक दिवस सासूचा तर एक दिवस सुनेचा. आतां तडफडून काय उपयोग ? हंसत केले तें रडत भोगलेच पाहिजे. चालत्या काळांतलीं पाये पालथ्या काळांत अशीच वोकांडीस बसत असतात-भोलेनाथ !

युव० : पटला का पुरावा ?

सौदा० : हा पुरावा कसला ? हें सारें थोतांड आहे. तुम्हाला काढवाचे राज्य गिळंकूत करावयाचे आहे म्हणून तुम्ही असे सर्पासारखे माझ्यावर उलटले आहांत.

शिशु० : वा काय पण कांगावखोरपणा चालविला आहे !

पशु० : खाऊन खायची आणि वर नकटीची आण वहावयाची. चांगला सौदे-गिरीचा धंदा आहे. भोलेनाथ !

सौदा० : ठीक आहे. पाहून घेईन. तुम्ही माझा असा केसाने गळा कापलांत याचा बदला घेतल्याशिवाय मी कधींहि सोडणार नाहीं.

(जाऊ लागत्ये).

युव० : थांब. चाललीस कोठे ? (तिला धरतो).

सौदा० : नाहीं-मी आतां येथे एक क्षणभरहि थांबणार नाहीं. तुम्ही मला फसविलेंत-बुडविलेंत-तुडविलेंत. आता तुमच्या संगतींत राहण्याची मला विलकुल इच्छा नाही.

युव० : आतां तुझ्या इच्छेचा प्रश्नच राहिला नाहीं. आतां आमच्या इच्छेचा-आमच्या हुकुमाचा प्रश्न आहे.

सौदा० : मी कांहीं तुमच्या हुकुमाची तावेदार नाहीं.

युव० : तावेदार नसलीस तरी आमची गुह्येगार आहेस—आमची गिहफदार आहेस. कोण आहे रे तिकडे ? (शिपायी प्र० क०) या सटवीच्या मुमक्या भावळा. (शिपायी तसें करितात).

सौदा० : युवराज,—

पद. सोहनी—त्रिताल. वोलोबोलो०—

वृथा मन वाहिले या पायी ॥ स्वदेशनाशा करुनि वरियले ॥

शापताप छल; फल न तया कांहीं ॥ द्रु० ॥ करिते

जरिका जनपदसेवा ॥ घात न होता असा कदाहि ॥ १ ॥

युव० : आमच्यासाठीं तूं स्वदेशाच्या गळ्याला फांस लाविलास आणि स्वतः-साठीं आमच्या गळ्याला फांस लाविलास. आम्हीच होतो म्हणून तुझ्या या कपटजालांतून सहीसलामत बाहेर पडलो. दुसरा कोणी लेंचापेंच असता तर तूं त्याला केवळांच दाढेखालीं साफ रगडून टाकले असतेंस. स्वदेशद्रोह्यांना आपल्या पापाचें कल्प भोगलेंच पाहिजे. चला इला घेऊन जा आणि नीट बंदोवस्तांत ठेवा. राजद्रोहाच्या अपराधावद्दल इला आम्ही फांशीची शिक्षा फर्माविली आहे.

सौदा० : राजद्रोहाचा आरोप—फांशीची शिक्षा ! अरे देवा—माझा सर्वस्वी घात ज्ञाला !

शिशु० : आतां देवाच्या नावानें खडे कोडण्यांत अर्थ काय ?

पशु० : तुझा भावी देव आतां आंधळा—वहिरा आणि मुका, एवढेच नव्हे तर लंगडा आणि थोटा सुद्धां ज्ञाला आहे. तो आतां तुझें कांहीं एक ऐकणार नाहीं आणि तुझ्याकरितां कांहीं एक करणार नाहीं. तुझ्यासारख्या वटवाघळाला इघरसेभी लाथ आणि उघरसेभी लाथ हेच वक्षिस योग्य आहे समजलीस भोलेनाथ !

शृगाल : घेऊन चला इला येथून.

सौदा० : (जातां जातां) देव तुम्हां सर्वांचे तळपट उडवील.

(शिपायी तिला नेतात)

शिशु० : चल जा. कावळच्याच्या शापानें कांहीं गाई मरत नाहीत.

पशु० : आणि गाईच्या शापानें कावळेहि मरत नाहीत. भोलेनाथ !

युव० : शिशुपाल, पशुपाल तुम्ही आज आमची उत्तम कामगिरी बजावलीत.

दोघे : कामगिरी कसली ? सरकारांच्या चरणाची सेवा आहे.

युव० : तेव्हां या तुमच्या कामगिरीवद्दल आम्ही तुम्हाला आजपासून मातंग दरबारचे सरदार केले आहे.

दोघे : ही सरकारांची गरिवांवर मोठी मेहेरबानी आहे.

शृंगाल : सरदार शिशुपाल -

शिशु० : वकीलसाहेब -

शृंगाल : सरदार पशुपाल -

पशु० : श्रीमान् वकीलसाहेब -

शृंगाल : सरदार या नात्याने युवराजांना सलामी द्या.

दोघे : (मुजरा करून) मातंग युवराजांचा जयजयकार असो !

युव० : चला शृंगाल, आपल्याला आतां पुढच्या व्यवस्थेला लागले पाहिजे.

सरदारसाहेब, येतो आम्ही. (दोघे जातात).

शिशु० : दोस्त अखेरीस आपणाच चोरावर मोर ठरलो.

पशु० : ठरलोंच पाहिजे. अरे हें डोके आहे का गुडगुडी आहे ? अशा एकेक अजव शकला यांत खेंचून भरलया आहेत की त्या पाहून ब्रह्मदेवाची अवकल सुद्धां गुंग होऊन जाईल. भोलेनाथ !

शिशु० : सौदामिनीला सडकून शिव्या द्यावयाला सांपडत्या यावद्दल मला खूप आनंद झाला आहे.

पशु० : मला सुद्धां झाला आहे. खरें विचारशील तर मी आणखी पांचपन्नास शिव्या हांसडणार होतों. पण काय करावें ? मला शिव्या आठवूं लागावयाला आणि ती येथून निघून जावयाला एकच गांठ पडली. त्यामुळे माझा अगदीं विरस झाला. पण जाऊं दे. झाली एवढी सरवत्ती काहीं कमी नाही. चल. आतां या नव्या मिळालेल्या मानावद्दल आपण एकमेकांना एकमेकांच्या खर्चानं एक टोलेजंग मेजवानी देऊ. भोलेनाथ !

- जातात. -

प्रवेश दुसरा

(प्रतापचौकील ध्वजासन. ध्वजासनावर मातंगांचे निशाण फडकत असून भोंवताली तोफा ठेवलेल्या आहेत व जवळ युवराज, शृंगाल, शिशुपाल, पशुपाल व सैनिक उभे आहेत).

युव० : अखेरीस काढबहित तेजस्विनीप्रमाणे दुराग्रहीच ठरले व त्यांनी आमच्याशी आज फिरून युद्ध सुरु केले. ठीक आहे. आजच्या लढाईत त्यांना पार नेस्तनावूद केल्यावांचून अन्न ग्रहण करावयाचे नाहीं असा आम्ही निश्चय केला आहे.

शृगाल : सरकारांचा निश्चय पार पडणार यांत मला विलकुल शंका वाटत नाहीं. आतापर्यंत मातंगांनी कादंबांचा भयंकर संहार उडविला आहे. आणि मातंगांची तलवार अशीच आणखी घटका दोन घटका वेगुमान चालली तर कादंबांचे नांव निशाण सुद्धां जगाच्या पाठीवर राहणार नाहीं.

शिशु० : वेशक राहणार नाहीं.-आजच्या लढाईत कादंब एक शरण तरी आले पाहिजेत. नाहींतर पार नाहींसे तरी ज्ञाले पाहिजेत.

पण० : नाहींसेच होणार. अगदीं वेशक-बेलाशक-वेघडक नाहींसेच होणार. शरण येण्याची त्यांची आतां छातीच नाहीं. भोलेनाथ !

युव० : शृगाल तेजस्विनीला आणवा. (शृगाल तेजस्विनीस आणवितो). तेजस्विनी, तुझ्या हट्टामुळे आज पुनः युद्धाची ध्रुमश्चक्री सुरुं ज्ञाली आहे.

तेज० : मला आनंद होतो हे ऐकून.

युव० : आनंद होतो ?

तेज० : होय. आनंद होतो. मी शत्रुच्या हातांत सांपडले असताहि माझे कार्य माझ्या मागें जिवंत आहे ही आनंदाचीच गोष्ट आहे.

युव० : तेजस्विनी, हा कदंबाच्या जीविताचा अखेरचा क्षण आहे.

तेज० : मला वाटते हा कदंबाच्या आपत्तीचा अखेरचा क्षण आहे.

युव० : ही तुझी भूल आहे. शरणगति पत्करून कादंब आज आम्हाला शरण आले नाहींत तर त्यांच्या कपाळीं सर्वस्वनाश लिहिला आहे ही खात्री ठेव.

तेज० : युवराज हा तुम्हाला भ्रम आहे.-

पद-मालकंस-शपताल. “कृष्णमुखचंद्र.”

दिव्य स्वातंत्र्यरवि आत्मतेजोबले ॥

प्रगटतां अवनितिलि कोण त्या लोपवी ? ॥ धू० ॥

शीर्यसागर-लहरि गगन-मंडल महा ॥

भेदितां कवण त्या अवल कर थोपवी ? ॥ १ ॥

युव० : ठीक आहे. पाहूं या काय होतें तें. (एक सैनिक लगवगीनें प्रवेश करतो).

१ सैनिक : सरकार-घात-घात-चला—लौकर चला—जलद चला लढाईचा रंग बदलला-

शृगाल : लढाईचा रंग बदलला ?

१ सैनिक : होय. रंग बदलला—विजयश्रीने कादंबाकडे तोंड फिरविले—कादंबांना कुमक आली.—

युव० : कुमक आली ? कोणाची ?

१ सैनिक : जंगली लोकांची.

युव० : जंगली लोकांची ? कोण जंगली लोक ?

१ सैनिक : तें कांहीं सांगतां येत नाहीं.

युव० : किती लोक आहेत ते ?

१ सैनिक : किती म्हणून काय विचारतां ? नुस्तें पेंव फुटल्यासारखे झाले आहे.

ते लढाईत सामील ज्ञाल्यापासून काढवांना भयंकर आवेश चढला असून त्यांनी आपल्यावर एकामागून एक असे सारखे निकराचे हल्ले चढविण्यास सुरुवात केली आहे. तेव्हां सरकारांनी लीकर तिकडे चलावै-नाहींतर आपल्या लोकांचा दम सुटून ते लढाईतून पळ काढतील.

युव० : शृगाल, आम्ही क्षणमात्र लढाईच्या जागी जाऊन येतो. तुम्हीं हें निशाण सांभाळा. आमच्या मनांत हिला मारावयाचे नव्हते. परंतु लढाई अंगलट येईल कीं काय अशी आमच्या मनास शंका वाटू लागली आहे. तेव्हां आतां हिला तोफेच्या तोंडी आवळल्याशिवाय आम्हाला गत्यंतरच राहिले नाहीं. तुम्हीं तोक भरून तयार ठेवा आणि आमचा इषारा मिळतांच तोफेच्या तोंडी बांधून इचा अखेरचा निकाल लावून टाका. (जाऊं लागतो).

शिशु० : (पशुपालास हळून) आतां काय करावयाचे ?-

पशु० : आतां गनिसी कावां. संधि सापडतांच पोबारा-भोलेनाथ !

(हळुंहळूं निघून जातात. शिशाई तेज०स तोफेच्या तोंडीं बांधतात).

युव॒ : (पाहून) अरे पण हें काय ? आमच्या लोकांनी पळ काढलाच वाटते. शृगाल, हिला तोफेला आवळा. (कांहीं मातंग सैनिक पळत येतात त्यांना अडवून) वेहिमती-नामद-हरामखोर ! पळतां कोठें ? किरा मागें. तुमचे वाप तिकडे मरून पडले थाणि तुम्हीं पळून चाललांत ! कांहीं शरम वाटते का नाहीं ?-शिशायी आहांत का हिजडे आहांत ? किरवा तोडे.-आतां फिरून मागें वळलांत तर छाठून टाकले जाल.-चला-माझ्या वरोवर लढाईत शिरा.- (जाऊं लागतो तोंच काढव शिशायी, जंगली लोक व त्यांचा नाईक ज्यज्यकार करीत प्रवेश करतो.)

नाईक : उन्मत्त सैताना, थांब-पुढे कोठें चाललास ? येथेच आमच्याशीं दोन हात कर आणि आपला पराक्रम काय आहे तो दाखीव.- (युवराजावर चाल करून जातो).

युव० : हे-जंगली लांडाया-पुढे सरूं नकोस-आपला हात आवर.

नाईक : तुझ्या प्राणाचा वळी घेंतल्यावाचून माझी तरवार म्यानांत शिरणार नाहीं.

युव० : मूर्खा, माझ्या प्राणांची आशा धरणील तर तें पहा-तें दृश्य. (तोफेस बांधलेल्या तेजस्विनीकडे बोट दाखवितो) हाताच्या एका इपाळ्यास रसी तेजस्विनीच्या चिंधिडध्या उडविल्या जातील.

नाईक : (पाहून) अरे देवा- (थांवतो)--

युव० : विचार कसला करतोस ? तरवार खालीं ठेव आणि माझ्या पायाशीं तेजस्विनीच्या व स्वतःच्या प्राणांची याचना कर.

तेज० : (मोठ्याने) वीरा नको-नको. भलत्या मोहास बळी पडू नकोस. मी मेल्यें तरी पर्वा नाहीं. आपली विजयी तरवार विनिदिकत चालीव. या वेळी माझ्यापेक्षा जयाची किंमत जास्त आहे. सर-पुढे सर-शत्रूवर वार कर-आणि जयश्रीला शत्रूपासून हिरावून घे.

नाईक : (स्वगत) मना भांबवू नकोस. स्थिर रहा. (विचार करून उघड) युवराज-चल घे ही माझी तरवार मी तुझ्या पायावर ठेवण्यास तयार आहे. तू आपली तरवार म्यान कर.

युव० : (तरवार म्यान करून) ही घे आणि तेजस्विनीला मोकळी कर.- (तरवार खालीं ठेवण्याच्या मिहाने पुढे सरतो).

तेज० : (दुःखाने) अरेरे-माझ्या मोहांत गुंतून अखेरीस तू कदंबाचा घात केलास !

नाईक : सैताना-(एकदम वार करून युवराजाला खालीं पाडतो व त्याच्या छातीवर पाय ठेऊन उभा रहातो). (कादंबास) कादंबानो तेजस्विनीला सोडवा.- (कादंब सैनिक तेजस्विनीला सोडवू लागतात). (जयजयकार).

युव० : अरेरे-दगलवाजा-दगा केलास.-

नाईक : दगलवाज दुस्मानाला दग्यानेच मारला पाहिजे. युवराजा, नरकलोकच्या हृदीत पाऊल टाकण्यापूर्वी तुझ्या छातीवर पाय ठेऊन उभा असलेल्या या तुझ्या कटूचा दुस्मानाची ओळख करून घे.- (तोंडावरचा वुखा काढतो).

युव : कोण ? कंदर्प ! -

कंदर्प : होय. कंदर्प-तुझा दुस्मान-तुझा काळ. चांडाळा कादंब राजसिंहासनाचा उपमर्द केल्याचे प्रायशिच्छ भोग.- (त्याच्या छातीत तरवार खुपसूं लागतो).

युव० : (एकदम उठून कंवरेच्या जंवियाने कंदर्पच्या छातीत वार करून) आणि तू हें दगलवाजीचे प्रायशिच्छ भोग. आतां आपण दोघेहि नरकाचा एकदमच रस्ता धरू. (मरतो).

कंदर्प : (वार ज्ञात्यावर पडतां पडतां) अरेरे-चांडाळानें अखेर डाव साधला.
पण कांही हरकत नाही. माझा देश स्वतंत्र ज्ञाला-आतां मी सुखाने
मरेन. (शृगालास व त्याच्या लोकांस मारून कांदब तेजस्विनीस सोँडवून
कंदर्पजिवळ आणतात. जयजयकार.)

तेज० : स्वातंत्र्यवीराचा विजय असो—(पाहून) कोण ? कंदर्प महाराज-

कंदर्प : होय—मीच तो.—पण तेजस्विनी आधीं तें मातंगांचें पापी निशाण काढून
हें कांदवांचे विजयी निशाण घजासनावर उभार आणि कंदवदेश
स्वतंत्र ज्ञाल्यांचे जाहीर कर. (तेजस्विनी तसें करते. जयजयकार.
न्यायाध्यक्ष नागरिक प्रवेश करतात). ज्ञाला-माझा देश आज पुनः
(स्वतंत्र ज्ञाला—माझी प्रतिज्ञा पूर्ण ज्ञाली—मी पापमुक्त ज्ञालों. (निशाणास
अभिवादन करतो).

कंदर्प : न्यायाध्यक्ष—आणि देशवांधवहो, या आपल्या अपराधी राजास क्षमा
करा. (जयजयकार) तेजस्विनी—तूहि मला क्षमा कर.

तेज० : महाराज क्षमाच कार्य पण मी आपले सर्वस्वन आपल्या चरणीं या वेळी
अर्पण केले आहे.

कंदर्प : काय ? तेजस्विनी आणि कंदर्पला सर्वस्वदान !

तेज० : होय. महाराज आपण आज कंदब देश स्वतंत्र केला आहे आणि कंदवास
स्वतंत्र करणाऱ्या वीराला सर्वस्वदान करण्याची माझो प्रतिज्ञा आहे.

कंदर्प : (आनंदून) अहाहा ! मी भूमीवर आहे का स्वर्गात आहे ? कंदब
स्वतंत्र ज्ञाला—तेजस्विनी प्रसन्न ज्ञाली—तेजस्विनी—तेजस्विनी—दे-तुक्ता
हात माझ्या हातांत दे—(हात पुढे करतो).

तेज० : हा ध्या.—(हात त्याच्या हातांत देऊ लागत्ये).—

कंदर्प : पण थांब— (हात मागें घेतो)

तेज० : कां ?—महाराजांनी हात मागें का घेतला ?

कंदर्प : तेजस्विनी, पहा—हें पहा—माझें भवितव्य (छाती उघडी करून जखम
दाखवितो)—जखम जबर आहे—काळजाला जाऊन भिडली आहे.—माझे
जीवित आतां घटका—अर्धघटकेपेक्षां अधिक नाही.—तेव्हां मी तुला
जाणूनबुजून आपत्तीत कसा लोटूं ?

तेज० : आपत्ति ?—नाही—महाराज मी आपले प्राण खर्ची घालीन—पण कालाला
आपणावर अशी अचानक झडप घालू देणार नाही.—

कंदर्प : छे—ही गोष्ट तुझ्या सामर्थ्यवाहेर आहे.

तेज० : ईश्वराची तशीच इच्छा असेल तर तिलाहि मी घैर्यनिं सादर
होईन. महाराज—

पद-एरी मैका पियाविन्ह०—

संचिता सहावया । प्रबल हृदय प्रणयलीन ॥

सदा धरि धीरा । शोक हरी सार ॥ धू० ॥

॥ चाल ॥ सुखासि जाळुनिया जीविता समशान सदा ॥

करीत ब्रीतिबले सोडिना सुझील कदा ॥ सारा ॥ १ ॥

तेव्हां, महाराज, स्वातंत्र्यवीरांचे देणे देऊन मला ऋणांतून मुक्त ज्ञालेंच पाहिजे. आपल्या सारख्या अद्वितीय स्वातंत्र्य वीराच्या नावानें प्राप्त होणारे वैधव्य हे मंगल सौभाग्यच आहे. (त्याच्या गळचांत माळ घालून त्यांचे मस्तक मांडीवर घेते).

कंदर्प : परमेश्वर-नुम्हा सवाचिं मंगल करो ! —

(पुष्प वर्षाच.)

(पडदा पडतो.)

अंक पांचवा समाप्त.

तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु !



संगीत धर्मसिंहासन नाटक

मंगलाचरण

पद :- केदार-तेवरा. शरन करतु गोविद०—
पतितजन-आनंद-कुवलय ॥ धर्म-पदरज चिर-निरामय ॥
करु तयासी प्रणति सविनय ॥ धू० ॥
अबलजन-भय-तम निवारनि ॥
प्रबल खल-बल-ताप वारनि ॥
नीति-नय-साङ्गाज्य पसरनि ॥
अवनितल करि शांति-सुखमय ॥ १ ॥

卷之三

卷之三
目錄
一、卷之三
二、卷之三
三、卷之三
四、卷之三
五、卷之三
六、卷之三

अंक पहिला

प्रवेश पहिला

[कैरव महासभामंदिर-कामलता, कल्पलता, सुरेंद्र, खगेंद्र, मृगेंद्र, भूजंग, इत्यादि].

कल्प० : (कामलता रागाने निघून जात असतां तिचा हात धरून) ताई, थांब.
थोडी उभी रहा. मला तुझ्याशी दोन शब्द बोलावयाचे आहेत.

काम० : (रागाने) सोड-सोड-माझा हात. मला आतां इथें क्षणभरही थांबावयाचें नाहीं. तुझ्याशी एक अक्षरही बोलावयाचें नाहीं. तेव्हां दूर हो-
मला अडवूं नकोस-मुकाटचाने मला आपल्या वाटेने जाऊं दे.

(हात हिसकावून घेते.)

कल्प० : ताई, निवडणुकीत माझा विजय ज्ञाल्यामुळे या कैरव राजसिंहासनाचे स्वामित्व आतां माझ्याकडे येणार असले, तरी तुझ्या सुखांत-तुझ्या सन्मानांत-तुझ्या वैभवांत काडीइतकीही कमतरता मी पडू देणार नाहीं, ही तुझी खात्री असू दे.

काम० : सत्तेवांचून सुखाला आणि सन्मानाला घेऊन काय चाटावयाचें आहे ?
सत्ता नाहीं तेथें वैभव नाहीं आणि वैभव नाहीं तेथें सुखसन्मानाची आशा करणे व्यर्थ आहे.

पद-सदा प्रणया विलासिनी०-

वृथा सुख-लाभ-लालसा ॥ प्रभुता नुस्तां विषयपिपासा ॥
घडवि निराशा-नरक-वासा ॥ धू० ॥ प्रीति सतत मलिना
मानसा ॥ मानरहित मृत विलासी ॥ मानधना ललना न सेवी ॥
या विष-रसा ॥ १ ॥

कल्प० : पण सत्तेने आज तुला शिंडकारले असले तरी ती तुझ्यावर सदैव अशीच अप्रसन्न राहील, असें तूं कां समजतेस ? प्रयत्न करशील तर राजसिंहासनाचा मार्ग अजूनही खात्रीने तुला खुला होईल-नव्हे-मी स्वतः तो तुला आपल्या हाताने खुला करून देर्इन. मला कांहीं राज्याचा लोभ नाहीं-वैभवाची हीस नाहीं.-

काम० : पुरे कर तुझे हें वैराग्याचें ढोंग ! तुझे सारे कांगवे मला चांगले कळतात. — म्हणे राज्याचा मला लोभ नाही—वैभवाची हैस नाही ! अहाहा ! केवढी पण वैराग्याची पुतली तू ! जसा कांहीं भगवान् बुद्धच तुझ्या रूपानें या युगांत भूतलावर अवतरला आहें ! अग, तुला जर खरोखरच राज्याचा लोभ नसता, वैभवाची हैस नसती, तर तू माझ्याशीं स्पर्धा करण्याला मुळी उभीच राहिली नसतीस.

कल्प० : आणि खरें म्हणशील तर मी आपण होऊन उभी राहिलेही नाहीं. वावांची इच्छा व लोकांचा आग्रह म्हणून माझा अगदीं निरुपाय झाला.

काम० : वाहवा—वाहवा ! काय पण साळसूदपणाचा आव आणते आहेस ! म्हणे वावांची इच्छा-लोकांचा आग्रह ! काय गे, वावांनी विषाचा पेला तुझ्या घरांत कोंबला असता तर तो तूं मुकाटाचानें गिळला असतास का ? अथवा लोकांनी तुला विहिरीत जीव देण्याचा आग्रह केला असता, तर तो तूं विनतकार दिला असतास का ? बोल—दे जबाब ? आतां कां दांतखिळी बसली ?

कल्प० : दांतखिळी कशाला बसेल ? पण तुला माझा एक शब्दही खरा वाटत नाहीं तर मी बोलणार तरी काय ?

काम० : पण बोलली नाहींस तरी मला तुझे अंदरचे कावे दावे कळत नाहींत असें तूं समजूं नकोस. सुरेंद्रांनीं तुझ्या प्रेमाचा विकार करून माझ्या प्रेमाचा स्वीकार केल्यामुळे तुझ्या जिवाचा जळफळाट झाला आहे व माझ्यावर सूड उगविण्यासाठीं तुझा जीव सारखा तडफडत आहे हें मी पुरें जाणून आहें.

कल्प० : ताई, तुला काय वाटेल तें तूं म्हण. पण परमेश्वरसाक्ष मी तुला सांगतें कीं, तुझ्यासंवंधानें माझ्या मनांत यत्किंचितही विपरीत भाव नाहीं. सुरेंद्रांनीं माझा अवहेर करून तुझा स्वीकार केला, यावहूल मला उलट समाधानच वाटत आहे. आणि परमेश्वरानें तुम्हां उभयतांना सदासर्वकाल सुखांत ठेवावें अशीच माझी त्याच्या चरणापाशीं प्रार्थना आहे.

काम० : मायावी माणसें बोलतांना नेहेयीं असेंच लावव दाखवीत असतात. पण करणीची वेळ आली कीं, आपला डाव उगविण्यास कधीही मार्गेपुढे पहात नाहींत. आणि आतां तर तूं राणी झाली आहेस व सुडाचीं सर्व साधनें तुझ्या हातांत आलीं आहेत. तेव्हां आतां यापुढे तर मला तुझ्याशीं फारच जपून वागले पाहिजे. नाहींतर गोड शब्दांच्या जाळचांत फसवून तूं केवळां कशी माझी माण कापशील याचा कांहीं नेम नाहीं.

कल्प० : ताई, माझ्या संवंधानें तूं हा आपला निष्कारण गैरसमज करून घेतला

आहेस. मी राणी झाल्यें अगर महाराणी झाल्यें तरी तुझे वडिलकीचे नातें मी आजन्म विसरणार नाहीं आणि तुझी कधींही अवज्ञा करणार नाहीं. तेव्हां निष्कारण संताप करून घेऊन असा त्रागा करूं नकोस. या जगांत तुझ्यावांचून मला मायेचे असें कोण आहे? तूंच माझी बहीण-तूंच माझा भाऊ; -तूंच माझी आई-तूंच माझा बाप; -तूंच माझा गुरु-तूंच माझा देव-

पद-यमन-त्रिताल यलतियाल०

व्यसनकांळ मज कवण वालि जिंगि या ॥ तुजविण माउली
सदवा ॥ धृ० ॥ मी अवला । अनाथा वाला ॥ कर्रि धरि ।
असुखकारि । भय वारि । तारि भव ॥ १ ॥

काम० : बस. पुरे कर तुझें हें चन्हाट! पहिल्याने गळधाला फांस लावायचा आणि मागाहून मढधाला शृंगार चढवायचा! म्हणे मीच आई-मीच बाप! करावयाचे काय तुझ्यासारखीचे आईबाप होऊन? तुझ्यासारख्या भोंदूंचा देव आणि लफंग्यांचा गुरु होण्यापेक्षां कुंभाराचे गाढव होणे मी पत्करीन! वोलणी मानभावाचीं आणि करणी कसावाची! बस. यापुढे मी तुझी बहीण नाहीं-आप्त नाहीं-इष्ट नाहीं- आणि तुझ्याशी कोणत्याही प्रकारचा मित्रत्वाचा संबंध ठेवायला मी साफ तयार नाहीं. मला घोडा पाहिजे आहे, गोमाशी नको आहे!

कल्प० : ताई, हें राज्य तुला अर्धण करण्याचें जर माझ्या स्वाधीन असतें तर तें या क्षणीं तुझ्या पायांवर वाहून मी तुझी समजूत काढली असती! पण काय करूं? त्या बावरीत मी अगदीं परतंत्र आहें.

काम० : परतंत्र आहेस? कशी परतंत्र आहेस? मला हें राज्य नको; तें कामलतेलाच मिळाले पाहिजे, असे जर तूं लोकांना निकून सांगितले असतेस तर मला सिंहासनावर चढूं न देण्याची लोकांची काय छाती होती?

कल्प० : असें सांगण्यास मी केव्हांही तयार होतें व आहें. इतकेंच नव्हे तर तूं म्हणतेस त्याच शब्दांत ही गोष्ट मी लोकांना स्पष्ट सांगितलीही होतीं. पण ते आपला हट्ट सोडायला तयार झाले नाहीत. त्याला मी काय करणार?

काम० : तूं काय करणार? ठीक आहे. ते तयार झाले नाहीत तर तें तयार होतील असाच चमत्कार मी करून दाखवीन. न्यायाने हें राज्य माझें आहे; आणि तें वाटेल त्या चोराच्या हवालीं करण्याचा वाबांना किवा लोकांना काढीचाही अखत्यार नाहीं. निवडणुकीचें थोतांड उभे करून तुम्ही सर्वांनी माझी फसवणूक केली आहे. पण मी नांवाची कामलता

असेन तर तुमचे सर्वांचे दांत तुमच्या घशांत घातल्यावांचून कधीही सोडणार नाही.

कल्प० : ताई, नको-नको— असा आततायीपणा करून आपला अघःपात करून घेऊ नकोस, लोकनिर्णयाला मान देण्याचें तू कवूल केले आहेस आणि आपला शब्द पाळणे, हें तुझे कर्तव्य आहे.

काम० : लोकांनी प्रामाणिकपणा दाखविला असता तर मीही आपल्या कर्तव्याला जागले असते. पण लोक माझ्याशीं वेमान ज्ञाले. माझा जन्मसिद्ध हक्क त्यांनी धुडकावून लावला. तेव्हां मला आतो त्यांची पर्वा करण्याचे कारण काय ? त्यांना मी नको—माझा त्यांना हेवा वाटतो—तिरस्कार वाटतो ! पण लक्षांत ठेवा म्हणावें, एक दिवस असा उगवेल कीं जेव्हां त्यांना नाक घाशीत माझ्या पायावर लोटांगणे घालीत यावें लागेल ! बस्. यापुढे तुझे हें काळे तोंड पहाण्याची माझी बिलकुल इच्छा नाहीं. जा-जा—ज्यांनी तुला डोक्यावर घेऊन नाचावयाला सुरुवात केली आहे, त्यांच्याकडे जा. तेच यापुढे तुझे आप्तिहृष्ट—तुझे सगेसोयरे आहेत; मी तुझी कोणी नाहीं ! जा—तुझ्यासारख्या खलदुर्जनाकरितां, दया आणि प्रेम, हीं देवानें निर्माण केलेली नाहीत.—

पद—मद्यवपुषठ० :-

सत्यहिसक सत्ता—प्रमत्ता सदयता ॥ वितरि हृतवुद्ध तरि करी आत्मघाता ॥ धृ० ॥ सुरस पयोरस कालभुजंगा ॥ कदा कार्त्ति गत—गरल करिल कां ? ॥ १ ॥

(कामलता जाते मागून भुजंगादि जातात.)

मृगेंद्र : छे—छे—छे—असली हटवादी माथेफिरु बायको आपण जन्मांत कधी पाहिली नाहीं.

खरेंद्र : खरोखर, ही अकाळ वीज जर राज्यावर कोसळली असती, तर लोकांचा भोगच ओढवला असता.

मृगेंद्र : (पाहन) सुरेंद्र येत आहेत वाटते. (सुरेंद्र कांहीं अनुयायांसह प्र. क.)

सुरेंद्र : राणी कल्पलतेचा विजय असो !

कल्प० : राणी कल्पलतेचा विजय ! आणि तो सुरेंद्राच्या मुखानें ?

सुरेंद्र : कां ? सुरेंद्राच्या मुखानें राणी कल्पलतेचा विजय होऊ न येय, असें आपल्याला वाटतें कां ?

कल्प० : असें कसें वाटेल ? माझा अब्हेर करून कामलतेचा ज्यांनी अगिकार केला व मला कैरवांचे राणीपद प्राप्त न होतां तें कामलतेच्या पदरांत पडावें म्हणून ज्यांनी मला हाणून पाडण्यासाठी आपली शिकस्त केली,

त्यांनी आपला पराजय कबूल करून 'राणी' या उपपदाने माझा गौरव केला तर त्यांत मला केव्हांही आनंदच वाटणार ! परंतु असा प्रसंग इतक्या लौकर येईल, अशी मात्र माझी कल्पना नव्हतो.

सुरेंद्र : आपली तशी कल्पना नसणे साहजिक आहे. पण माझ्या मते झाला हाच विलंब झाला. वास्तविक निवडणुकीचा निकाल जाहीर होतांच मी आपले अभिनंदन करावयास पाहिजे होतें. आपण कांहीं एकमेकांचे जन्माचे हाडवैरी नव्हतों. आपले शत्रुत्व केवळ तात्पुरतें होतें. तेव्हांतें संपतांच परस्परांनी परस्परांचा प्रेमादरपूर्वक सत्कार करणे हेच आपले कर्तव्य होतें व अजूनही आहे.

कल्प० : सुरेंद्र, मी आपली फार आभारी आहे. आपल्याप्रमाणे कामलतेनेही जर एवढा उदारपणा दाखविला असता तर माझ्या आनंदाला पारावार राहिला नसता.

सुरेंद्र : राणीसाहेबांनी निराश होण्याचें कांहीं कारण नाहीं. रागाची पहिली उसली ओसरून गेल्यावर कामलताही आपले प्रेमाने स्वागत करील, अशी माझी खात्री आहे.

खर्गेंद्र : आपली खात्री असेल, पण आम्हांला खात्री वाटत नाहीं. लोकनिर्णयाला पायाखालीं तुडवून मी कैरव राजसिहासन पादाक्रान्त करीन, अशी ताईसाहेबांनी नुकतीच प्रतिज्ञा केली आहे.

सुरेंद्र : अविचाराच्या भरांत केलेल्या प्रतिज्ञा विचारांती बदलत नाहीत, असें थोडेंच आहे ?

कल्प० : पण आपण केला तो अविचार केला, एवढे तरी प्रथम कठले पाहिजे ना ?

सुरेंद्र : डोकें शांत झाल्यावर तें आपोआप कळेल.

मृगेंद्र : पण डोके असेल तर तें शांत होणार ना ?

सुरेंद्र : (रागाने) मला वाटते आपण हा लहान तोंडी मोठा घांस घेत आहांत. कामलतेच्या डोक्याची चर्चा-आणि ती राणीसाहेबांच्या पुढे तुम्ही करणे हें मयदिव्ये उलंघन आहे.

कल्प० : सुरेंद्र, तें राहूं द्या. कामलता शांत होवो वा न होवो, त्याची मला इतकीशी फिकीर वाटत नाहीं. मला आपल्या सहानुभूतीची आणि सहाय्याची अधिक अपेक्षा आहे. कारण-

पद-लोटिसी कासया०

कालही बालसा ॥ शिरीं जरि वरद कर आपुला दासा ॥ धु० ॥
सेवितां या पदा ॥ सकलही तापदा आपदा निरसुनी ॥ होत सफल
शुभ-काल-लालसा ॥ १ ॥

सुरेंद्र : राणीसाहेब, माझा स्नेह अभंग आहे—माझा शब्द वज्रलेप आहे.

पद-विहाग-विवट. फुकट का गर्जना०

न च वृथा वलगना० ही; वाया अभय—वचन कधि० शीलनिरत नर
न वदति॑। येई मरण जरि अवचित॑॥ धू०॥ वचनभंग अति अघोर
पातक॑। मदोन्माद-भरि आचरित॑॥ कुल-सुयश लाळवुनि॑॥ घड-
वित अधमाधमा निरयगति॑॥ १॥

कल्प० : सुरेंद्र, हें तुमचे आश्वासन अखेरपर्यंत कायम टिकेल ना ?

सुरेंद्र : टिकलेच पाहिजे. लोकनिर्णयाला मान देण्याची मी थोरल्या महाराजांच्या
पायाशीं शपथ केली आहे.

खगेंद्र : तशी शपथ ताईसाहेबांनीही केली आहे. पण त्या ती पाळण्यास आतां
तयार नाहींत.

सुरेंद्र : तयार नसून उपयोग काय ? ती तिला पाळावीच लागेल.

कल्प० : पण तिने ती पाळली नाहीं तर ?

सुरेंद्र : मी तिला ती पाळावयाला लावीन.

मृगेंद्र : आपलाही शब्द त्यांनी मानला नाहीं तर ?

सुरेंद्र : तर-तर ही तलवार तिला तिच्या प्रतिज्ञाभंगाच्या पातकावद्दल
प्रायश्चित्त घडविलयावांचून रहाणार नाहीं.

कल्प० : सुरेंद्र, प्रेमापुढे तलवारीचा अखेरपर्यंत टिकाव लागणार नाहीं.

सुरेंद्र : राणीसाहेब, प्रेमरसांत विरघळून जाणारी तरवार विकारवश असते. पण
या सुरेंद्राची तरवार विचारवश आहे. ती कर्तव्यपालनावांचून बाहेर
पडत नाहीं. आणि कर्तव्यपालनासाठी॑ एकदां बाहेर पडल्यावर कर्तव्य-
समाप्तीवांचून पुनः म्यानांत परत जात नाहीं.

कल्प० : तर मग वहा ती तरवार माझ्या पायावर आणि करा माझ्या रक्षणाची
शपथ.

सुरेंद्र : ही ध्या—आपल्या संरक्षणाप्रीत्यर्थं मी ही तरवार आपल्या पायांवर
अर्पण करितों आणि परमेश्वराच्या साक्षीने आपल्या रक्षणाची शपथ
करतों.

(तसें करतो).

कल्प० : सुरेंद्र, आपल्यांया उदार कृतीने आपण मला जन्माचे कृष्णी केले आहे.
जा—आणि तुमच्यांत असेल नसेल तेवढें सामर्थ्यं खर्च करून कामलतेची
समजूत घाला. माझ्यासुळे कैरवांवर यादवीची आपत्ति कोसळू नये, अशी
माझी इच्छा आहे.

सुरेंद्र : सरकारांनी अगदीं निश्चित असावें. परमेश्वराच्या कृपेने भलताच प्रसंग
ओडवणार नाहीं. कामलतेला माझ्या प्रेमाचीं कांहीं किमत असेल आणि

मी तिचें पाणिग्रहण करावें या तिच्या इच्छेत कांहीं सत्यांश असेल तरै
तिला माझ्या पावलावर पाऊल टाकूनच चालावें लागेल—अन्य मार्गानि
चालतां येणार नाहीं.

कल्प० : परमेश्वर तुमची वाणी खरी करो !

सुरेंद्र : सरकारांचा विजय असो ! (अनुयायांसह जातो.)

कल्प० : आतां माझा जीव खालीं पडला !

मृगेंद्र : खालीं कसला पडला ? हा प्रेमाचा प्रयोग अद्यापि यशस्वी व्हावयाचा
आहे.

कल्प० : पण तो यशस्वी होणार अशी माझी आतां पक्की खात्री आहे. मृगेंद्र,
प्रेमाचें सामर्थ्य किती अगाध आहे, याची तुम्हाला कल्पना नाहीं.

पद-पाणिदार्दिनि प्रेरणा करी०-

विमल थोर प्रेम-भाव हा । संसारा थारा ॥ कलह-कालि व्यसन-
जालि । होत सतत विजयशालि ॥ धू० ॥ वैरभाव जिकुनिया ॥
किकरसा अंकित करि ॥ स्नेहपार्शि । हितविनाशि । पापराशि । खल
महाहि ॥ १ ॥

प्रवेश दुसरा

स्थळ-कामलतेचा महाल.

(कामलता व भुजंग)

काम० : काय ? उद्दामकेतूला-कांतारसम्राट उद्दामकेतूला-तुम्ही वश करून
घ्याल ?

भु० : होय-होय-उद्दामकेतूला—कांतारसम्राट उद्दामकेतूला—आपल्या घरा-
ण्याच्या शवूला—आपल्या देशाच्या दुसमानालासुद्धां आपल्या मी घरी
कावडी व्हावयाला लावीन कावडी.

काम० : शक्य नाहीं—बिलकुल शक्य नाहीं.

भु० : कां ? कां शक्य नाहीं ? उद्दामकेतू म्हणजे कांहीं कोणी बडा सैतान
नाहीं.

काम० : बडा सैतान नाहीं. पण त्याचें व आमचे पिढ्यानुपिढ्याचें हाडवैर आहे.

भु० : पण पिढ्यानुपिढ्यांचे हाडवैर म्हणजे कांही हिमालय पर्वत नाहीं;
आणि राजकारणांत तर असले हिमालय हरघडीला उगवतात आणि
हरघडीला मावळतात !

काम० : त्याने वावांच्या जवळ माझी मागणी केली होती आणि वावांनी ती माझ्या आग्रहावरून नाकारून त्याचा अपमान केला होता.

भु० : तें सर्व मला माहीत आहे. त्याची फिकीर नको आपल्याला. आपण उदामकेतूचीं मदत स्वीकारण्याला तयार आहांत का, एवढे सांगा. म्हणजे पिंडधानुपिंडधांचे हाडवर मुद्दां एका पुंकारावरोवर कसे उडवून देतां येते, तें मी तत्काल आपल्या प्रत्ययाला आणून देतों.

काम० : उदामकेतूच्या फंदांत पडावयाचे म्हणजे जिवाला धोका वाटतो.

भु० : धोका वाटतो ? काय धोका वाटतो ?

काम० : तो कल्पलतेवरोवर मलाही एकाचा दिवशीं अलगत उचलून तोंडांत टाकण्यास मागेपुढे पहाणार नाहीं.

भुजंग : हां ! सैतान जागवावयाचा म्हणजे दुस्मानावरोवर आपल्याही जिवाचा वळी तयार ठेवावाच लागतो. लोकांना अपशकून करावयाचा असेल तर स्वतःचे नाक-निदान नाकाचा जेंडा तरी कापून घेतलाच पाहिजे. हां-घेतलाच पाहिजे ! युद्धांत आणि राजकारणांत आपली चिता रचूनच शवूच्या पिंडदानाचे उदक सोडीत असतात. तेव्हां अशा सटेबाजीच्या सौद्यांत पावलागणिक शंका काढीत वसल्यास निश्चयाला सात जन्म देखील पुरावयाचे नाहींत. कोणत्या तरी धोक्यांत केव्हां तरी उडी ही घेतलीच पाहिजे. राजकारण म्हणजे काही नाजुक पुष्पशय्या नाहीं. हे कांठागोटचांनी गजबजलेले खडतर मैदान आहे. इथे दमडीवांचून चमडी नाहीं आणि चमडीवांचून दमडी नाहीं.

काम० : पण परकीयांच्या सहाय्यानें स्वकीयांचा नाश करणे हें पाप नाहीं कां ?

भुजंग : पाप ? मुळीच नाहीं-विलकुल नाहीं-अजिवात नाहीं. उलट आपल्या मानेवर सुरी चालविणाऱ्या कसावांना आप्त आणि स्वकीय लेखणे हे पाप आहे. शिवाय आडवेंच येऊ लागले तर पोटवें पोर सुद्धां कापून काढावे लागतें. मग इतरांची काय कथा ?

काम० : मला वाटते, सुरेंद्रांचा या वावरीत काय अभिप्राय पडतो ते पाहून मग पुढे काय करावयाचे ते ठरविणे चांगले.

भुजंग : सुरेंद्राचे मत आणि तें या वावरीत ? छे, तें शक्य नाहीं. सुरेंद्राला या रहस्यांत ध्यावयाचे असेल तर या दासाची चाकरी या क्षणापासून संपली असें समजा. सुरेंद्र असेल तेथें भुजंग पाऊल टाकणार नाहीं आणि भुजंग असेल तेथे सुरेंद्राचे पाऊल तो पढून देणार नाहीं.

काम० : अहो असें एकदम उसळतां काय ?

भुजंग : एकदम उसळतां काय ? सरकार, या कारस्थानाचा नुसता वास सुरेंद्राला

लागला तरु तो माझी पाळेमुळे खणून काढील, सोडणार नाहीं. आपल्या-
सारख्या थोरांना शंभर खून माफ होतील. पण आमच्यासारख्या गरि-
वांना मुंगी पायाखालीं चिरडलीं तरी तावडतोब फांसावर चढण्याची
पाळी येईल ! ठाडक आहे आपल्याला ? बस. आतां यापुढे यावावतींत
एक शब्द तोंडांतून निघाला तर तकाल जीभ छाटून घेईल.

काम० : हो-हो-हो-जरा आस्ते-जरा-सबूर-

भुजंग : नको-नको. मला गरिबाला शंभर वर्षाचिं आयुष्य देवाने घातले नसले
तरी मरेपर्यंत जगण्याची मुभा दिली आहे. तेव्हां मरणाच्या आधीच
मरण्याची पाळी मज गरिबावर आणू नका.

काम० : राहिले. तुमची इच्छा नाहीं तर मी ही गोष्ट सुरेंद्रांच्या जवळ काढींत
नाहीं, ज्ञाले ? पण साधारण त्यांचा कल कसा काय आहे हे पडताळून
पहाण्याला तर तुमची कांहीं हरकत नाहीं ना ?

भुजंग : पुनः आपले तेच ! पहिले पाढे पढे पंचावन ! कल पडताळून काय पहा-
वयाचा ? अहो, कल्पलतेची सत्ता मान्य करण्यास ते तयार आहेत, हे
त्यांनी आपणास कालच स्पष्ट सांगून टाकले नाहीं का ?

काम० : काळ सांगितले असले तरी माझ्या रागाचा कांहीं तरी परिणाम आज
त्यांच्यावर ज्ञाला असेल.

भुजंग : शक्य नाहीं. आपल्या रागाचीं अगर लोभाची त्यांना आतां काढीइतकीही
कदर नाहीं. आजवर सारख्या ठोकरा वसत आल्या तरी त्यांच्या अंत-
रंगाची आपल्याला अजुन ओळख पटली नाही म्हणजे काय म्हणावे ?
सरकार, वोलतों याची माफी असावी. पण मी आपणाला छातीवर हात
ठेवून सांगतों की, पूर्वीही आपला नव्हता, आतांही आपला नाहीं आणि
पुढेही खास आपला रहाणार नाहीं. त्याचें जीवनसर्वस्व आतां कल्पलतेने
हां-कल्पलतेने व्यापून टाकले आहे, आणि यापुढे तो तिच्यांतच सर्वस्वी
विलीन होऊन जाणार आहें. आहांत कोठे ? आपला आणि त्याचा
न्रुणानुबंध आतां संपला.

काम० : अशक्य-अगदीं अशक्य. कल्पलतेच्या प्रेमाचा सुरेंद्रांनी माझ्यासमोर
धिकार केला आहे, तेव्हां ते फिरून तिच्या पाशांत आपली मान
अडकवून घेतील, ही गोष्ट अगदीं अशक्य आहे.

भुजंग : तुईसाहेब, आपला स्वभाव खरोखरच अगदीं भोळा आहे. आपल्याला
मतलवी पुरुषांचे कपटी लपंडाव बिलकुल कळत नाहींत. दोहोंधरच्या
पाहण्याचारावर हात मारावयाचा असला म्हणजे आम्ही पुरुष असेच
हातचलाखीचे खेळ खेळत असतों. वरून पक्ष एकाचा आणि आंतून

मदत दुसऱ्याला, हें तर आमचे नेहेमीचेच व्रत आहे. नाहींतर सुरेंद्रा-
सारखा लोकप्रिय व लोकमान्य लोकनायक आपल्या बाजूने उभा असतां
कल्पलता एवढाचा प्रचंड बहुमताने राणी निवडलीच गेली नसती, हें मी
आपल्याला खात्रीने सांगतों.

काम० : तुम्हाला त्यांच्या सोठेपणाचा हेवा वाटतो—मत्सर वाटतो आणि म्हणून
त्यांची नालस्ती करून माझे मन त्यांच्याविषयीं कलुषित करण्याचा हा
तुम्ही दुष्ट उद्योग चालविला आहे. पण मी तुम्हाला बजावून ठेवतें की—
भुजंग : पुरें, कललें सारें मला. हातच्या कांकणाला आरसा कशाला पाहिजे ?
हा सूर्य आणि तो जयद्रव. ते पहा सुरेंद्रच इकडे येत आहेत. तेव्हां
आपल्या रागालोभाना ते काय किंमत देतात, याचा आतांच पडताळा
लावून घ्या. आपल्या म्हणण्याप्रमाणे आपल्या रागाला भिऊन त्यांचा
कालचा विचार आज पालटला असेल तर मी आपले शब्द परत घेऊन
जिवंतपणीं आपली गईन उतरून देईल.

काम० : ठीक आहे. आतांच एक घाव आणि दोन तुकडे करून टाकते. माझी
समजूत खोटी ठरून तुमचे म्हणणे खरें ठरलें तर मी त्यांचें तोंड
पहाणार नाहीं आणि माझे तोंड त्यांना दाखविणार नाहीं. (सुरेंद्र येतो).
सुरेंद्र, काय विचार ठरला ?

सुरेंद्र : कालचाल निश्चय कायम झाला.

भु० : म्हणजे ? कल्पलतेची सत्ता तुम्ही अखेर मान्य करणार ?

सुरेंद्र : होय. ती मला मान्य केलीच पाहिजे आणि ती मी करणारच.

भु० : आं ? मान्य केलीच पाहिजे आणि करणारच ? वा ! उत्तम-उत्तम
फारच उत्तम ! ऐका-ऐका—

काम० : सुरेंद्र-सुरेंद्र, काय केलेत हें ? तुम्हाला माझा हा असा केंसाने गळा
कापावयाचा होता तर मला पहिल्यानेच तसें स्पष्ट कां सांगितलें
नाहींत ? म्हणजे मी या फंदांत पडलेच नसतें. आतां ना प्रपंच ना
परमार्थ, अशी माझी दुहेरी नागवण झाली आहे. राज्यापरी राज्य गेलें
आणि वर जगांत छी : थू झाली ! आतां मी काय करणार ?

भु० : दुसरें काय करावयाचे ? सुरेंद्रांच्या प्रमाणे शारणागति पत्करून कल्प-
लतेच्या पायावर साषटांग लोटांगण घालावयाचे—हां—आणि ‘क्षमस्व
परमेश्वरी,’ म्हणून दीनवाणीने तिची करणा भाकावयाची !

सुरेंद्र : आणि खरें म्हणणशील तर हात मार्ग आपल्या हिताचा आहे. दांडगाईने
फायदा तर कांहीं व्हायचा नाहींच पण हकनाक सर्वस्वाला मुकण्याची
मात्र पाढी येईल.

काम० : प्राण गेला तरी बेहत्तर. पण शरणागति पत्करून कल्पलतेच्या पायाची धूळ मस्तकावर वागविष्ण्यास मी कदापि तयार होणार नाहीं.

सुरेंद्र : हा शुद्ध अविचार आहे. अशानें राज्य मिळण्याची थोडीशी आशा आहे, तीही नाहीशी होईल. लोक आधींच तुझ्यावर बिथरलेले आहेत आणि त्यांत तू अशी दुराग्रहाला पेटून भलतीकडेच वहावलीस तर ते तुझे कायमचे शत्रु होऊन बसतील. आणि मग कैरव-राजसिहासनाकडे नुसती नजर वळविणे सुढां तुला शक्य होणार नाहीं.

काम० : पर्वा नाहीं. भीक म्हणून हें राज्य मला लोकांकडून नकोच आहे. राज्य माझें आहे आणि लोकांची इच्छा असो वा नसो, तें मला मिळालेच पाहिजे.

सुरेंद्र : नाहीं. लोकांची इच्छा असल्यावांचून तें तुला कालत्रयी मिळावयाचें नाहीं.

भू० : पण लोकांचा या बाबतींत अर्थाशिर्षी संबंध काय ?

सुरेंद्र : लोकांचा हा जन्मसिद्ध हक्कच आहे.

काम० : जन्मसिद्ध हक्कच आहे ? कोण म्हणतो जन्मसिद्ध हक्कच आहे म्हणून ? राजे म्हणजे कांहीं प्रजांच्या कुशींत जन्माला येत नाहींत. ते स्वयंभू आहेत-स्वयंसिद्ध आहेत.

सुरेंद्र : राजांच्या स्वयंभूपणाचा आणि स्वयंसिद्धपणाचा मनु आतां राहिलेला नाहीं. आतां राजांना जन्माला यावयाचे असेल तर त्यांना प्रजांच्या कुशीचाच आशय करणे भाग आहे. नाहीं तर जन्मास येण्याचा नादच त्यांनी अजिवात सोडून दिला पाहिजे.

काम० : कां ? इतक्यांतच ब्रह्मदेवाचे दिवाळे निघाले वाटतें ? जगाच्या पाठीवर आजही स्वयंभू आणि स्वयंसिद्ध राजे अनेक आहेत. ते प्रजांचा स्वयं-निर्णयाचा हक्क मानीत नाहींत व त्यांच्या निर्णयाला जुमानीत नाहींत.

सुरेंद्र : आज जुमानीत नसले तरी उद्यां त्यांना प्रजांचा हा हक्क मानावाच लागेल व त्यांच्या निर्णयापुढे आपल्या माना विनतकार वांकवाव्या लागतील. निदान कैरवांत तरी राजांच्या कपाळची ही आपत्ति यापुढे खास टळावयाची नाहीं.

काम० : टळावयाची नाहीं ? कैरवांत टळावयाची नाहीं ? पहात्यें-पहात्यें कशी टळावयाची नाहीं ती ? सुरेंद्र, कैरव प्रजाजनांचा हा हक्क मी मानीत नाहीं व त्यांनी या बाबतींत दिलेला निर्णय साफ जुमानीत नाहीं. कैरवांचे राजसिहासन माझे आहे आणि लोकांच्या निर्णयाला पायाखाली तुडवून मी त्यावर आरोहण करीन ही माझी प्रतिज्ञा आहे.

सुरेंद्र : ही प्रतिज्ञा फुकट आहे. कैरवांनी कल्पलतेला आपली राणी मिवडली आहे आणि सारी दुनिया उलटली तरी तीच कैरव राजसिंहासनावर आरूढ होईल, यांत तिळमात्रही शंका नाहीं.

काम० : या कुटींत प्राण असेपर्यंत कल्पलतेला कैरव-राजसिंहासनावर नुसती दुष्टसुद्धां मी टाकूं देणार नाहीं. मग त्यावर आरूढ होण्याची गोष्ट कशाला ?

सुरेंद्र : सर्वं राष्ट्राचा पाठिवा असल्यावर कल्पलतेच्या मार्गात आड येण्याची तुझी काय छाती आहे ?

काम० : काय छाती आहे ? दिसेल-दिसेल काय छाती आहे ती ! घोडामैदान नजीकच आहे. ज्याच्या बळावर तुम्ही उड्या मारीत आहांत त्या कैरव राष्ट्रासुद्धां कल्पलतेला जमिनींत जिवंत गाडून टाकली नाहीं तर नांवाची कामलताच होणार नाहीं.

सुरेंद्र : कामलते, राष्ट्राची इच्छा-राष्ट्राचा हक्क-राष्ट्राचा हुकुम धूडकावण्याचे साहस करशील तर तुला राज्यासह प्राणालाही मुकावे लागेल.

काम० : वेहेतर आहे. सत्ता नाहीं-स्वातंत्र्य नाही-मग मढ्याप्रमाणे जगात जिवंत रहाण्यांत भूषण तरी काय आहे ? जगावयाचे असेल तर कैरव राष्ट्राच्या शिरावर पाय देऊनच मी जेने, नाहींतर पार धूळीला मिळून जाईन.

सुरेंद्र : तर मग तुला धूळीलाच मिळावे लागेल. कैरवराष्ट्र मानी आहे-बाणेदार आहे. तें आपल्या सर्वस्वावर तिलांजलि देईल; पण आपल्या स्वयं-निर्णयाच्या जन्मसिद्ध हक्काला लाथाडून तें आपल्या शिरावर तुला केव्हांही नाचूं देणार नाहीं.

काम० : तर मग होऊंच द्या आतां सामन्याला सुरुवात. आतां हें भांडण कामलता आणि कल्पलता या दोन व्यक्तींमधील राहिले नसून दोन तत्त्वांतील झगड्याचे स्वरूप त्याला आतां प्राप्त झाले आहे. राजसिंहा-सनाची प्राप्ति जन्मावर अवलंबून ठेवावयाची, की लोकनिर्णयावर अवलंबून ठेवावयाची, असा स्पष्ट सवाल आज उपस्थित झाला आहे. मी ही वाब लोकनिर्णयावर अवलंबून ठेवावयाला विलकुल तयार नाहीं. राजसिंहासन हा राजकुलोत्पन्न व्यक्तींचा ईश्वरदत्त हक्क आहे-लोकांचा त्याच्याशी काडीइतकाही संवंध नाहीं, असे माझे स्पष्ट मत आहे, आणि तें प्रस्थापित करण्याचा माझा कृतनिश्चय आहे तेव्हां सुरेंद्र, मी आपणाला अग्वेरचा जवाब विचारते. आपण माझा पक्ष वेऊन लोकांशी झगडण्याला तयार होणार का लोकांचा पक्ष वेऊन माझा विश्वासघात करणार ? वोला.

सुरेंद्र : मी प्रथमपासून लोकपक्षाचाच अभिमानी होतो, आतांही लोकपक्षाचाच अभिमानी आहे आणि पुढेही जिवांत जीव असेपर्यंत लोकपक्षाचाच अभिमानी रहाणार.

काम० : पण अशा वर्तनाने माझ्या प्रेमाला आपल्याला कायमचे मुकाबे लागेल, याची आपल्याला कांही कल्पना आहे का ?

सुरेंद्र : तत्त्वापुढे मला कशाचीही जाणीव नाही—कशाचीही मातव्वरी नाही. कामलते,—

पद—कातर न धीट०

ही प्रणयसार-सरिता ॥ सरलता ॥ प्रथम दावि परि धरि परिणामी ।
गहन कुटिला पथा विपरिता ॥ धू० ॥ तारि तत्त्वनिष्ठा-बल-नौका ॥
दुराचार करि ठार सुखरता ॥ १ ॥

काम० : सुरेंद्र, तुम्ही अखेरीस माझा विश्वासघात केलात—माझा प्रेमभंग केलात.

पद—गळल. ना मै पेहेह०

प्रेमवीणा—नाद—लहरी । जीवनाची जी कला ॥ भंगुनी ती जिवलगा हा । जीव जीवें मारिला ॥ धू० ॥ करनि ऐसी । वे-इमानी ॥ नार अवला नाडिली ॥ भाव भोळा कामिनीचा । आज पायीं तुडविला ॥ १ ॥

सुरेंद्र : स्वार्थसाठी माझ्या राष्ट्राच्या जन्मसिद्ध हक्कांची पायमल्ली करू इच्छणाऱ्या स्त्रीवर प्रेम करणे मला शक्य नाही.

काम० : काय ? शक्य नाहीं ?

सुरेंद्र : नाहीं—शक्य नाहीं.

काम० : सुरेंद्र, विचार करा—विचार करा—

सुरेंद्र : केला—पूर्ण विचार केला. राष्ट्रघातकी स्त्रीवर प्रेम करणे हें प्रत्यक्ष राष्ट्रघातापेक्षांही भयंकर पातक आहे.

काम० : ठीक आहे. तुम्हाला माझ्या प्रेमाची पर्वा नाहीं तर मलाही तुमच्या प्रेमाची पर्वा नाहीं. तुम्ही राष्ट्रभिमानाचें केवढेही सोंग आणलेत तरी मी त्याला फसावयाची नाहीं. आपण हा जो माझा घात करीत आहांत तो राष्ट्रसाठीं नसून कल्पलतेच्या प्रेमासाठी करीत आहांत, हें मी पवके जाणून आहें. पण याद राखून ठेवा—ज्याने माझी मान मुरगळली त्याला कल्पलतेचा हात मी प्राण गेला तरी धरू द्यावयाची नाहीं.

सुरेंद्र : कल्पलतेच्या पाणिग्रहणाची इच्छा या मनाला स्वप्नांतही शिवलेली नाहीं आणि पुढेही कधीं शिवणार नाहीं. या जन्मांत हें चित्त एकाच स्त्रीच्या ठिकाणीं-फक्त एकाच स्त्रीच्या ठिकाणीं लुब्ध ज्ञाले होतें—आणि

तेंही कामलते, तुझ्याच ठिकाणी लुध्दा ज्ञाले होते. परंतु तू आज स्वार्थासाठी त्याचा धिकार केलास-अव्हेर केलास. तेव्हां आतां यापुढे या सुरेंद्राला जगांत स्त्रीप्रेम हा विषयच शिलक राहिलेला नाहीं. आतां हें अंतःकरण फक्त एकाच ठिकाणी गुंतलेले राहील आणि तेंही या माझ्या प्रियतम मातृभूमीच्या चरणाच्या ठिकाणीच गुंतलेले राहील. इथून राष्ट्रदेवता हेच माझे आराध्यधैवत आणि त्याच्याच आराधनेत माझे जीवित मी खर्च करणार.

काम० : करा-खुशाल करा. मला आतां तुम्ही काय करतां आणि काय करीत नाहीं याचा विचार करण्याचे कारणच उरले नाहीं. माझा मार्ग निराळा तुमचा मार्ग निराळा.

सुरेंद्र : ठीक आहे. तशीच तुझी इच्छा आहे तर होऊन जाऊ दे. पण जातां जातां मी तुला एक इपारा देऊन ठेवतो, तेवढा मात्र लक्षांत ठेव. मी आपली तलवार कल्पलतेच्या चरणावर अर्पण केली आहे आणि तिचे संरक्षण करीत असतां ती कोणावरही चालविण्याचा प्रसंग आल्यास माझे मन तिळमात्रही कचरणार नाहीं.

काम० : सुरेंद्र, तुमच्या तलवारीचा धाक मला दाखवून नका. तुमच्याच काय पण प्रत्यक्ष कृतान्त काळाच्या तरवारीपुढे सुढां ही कामलता जशी छाती वर काढून निर्भयपणाने ताठ उभी राहील. तेव्हां चालवा-खुशाल आपली तलवार एकदां सोडून दहादां-शंभरदां-माझ्यावर चालवा-मी तिला भीत नाही. जा-या मस्तकाला कल्पलतेच्या पायाच्या धुळीचा डाग लागवयाचा असेल तर तो तें तुटून पडल्यावरच लागेल-एरवीं लागणार नाहीं. जा-आतां हा शब्दांचा सामना बसू जाला.

सुरेंद्र : ठीक आहे येतों मी. मिवत्वाच्या नात्याची ही आतां आपली शेवटचीच भेट. यापुढे सुरेंद्र कामलतेचा शत्रु-

काम० : आणि कामलता सुरेंद्रांची शत्रु !

सुरेंद्र : ठीक आहे.

काम० : बस. प्रेमाचा खेळ आतां खलास. (सुरेंद्र जातो). दगलबाज-गळेकापू-मांग ! पाणी नसेल तेथे सुलावर चढविला पाहिजे.

भू० : कां ? आला प्रत्यय ? ज्ञाली खात्री ? का अजूनही कांहीं शंका उरली आहे ?

काम० : नाहीं-मुळींच नाहीं. आतां माझे डोळे लघव उघडले. आजपर्यंत या वेमानाने मला चकविले-ठकविले ! पण कांहीं हरकत नाहीं. याचा पुरा वदला मी घेईन-सोडणार नाहीं.

भू० : तर मग आतां उदामकेतूशीं संधान ?

काम० : उद्दामकेतूशीच कोय पण प्रत्यक्ष सैतानाशीही स्नेह करण्यास मी
तयार आहे. मग त्यापायीं माझी राखरांगोळी झाली तरी वेहेतर !

भु० : ठीक ठीक. पण आपण स्वतः उद्दामकेतूच्या दरबारीं गेले पाहिजे.

काम० : होय. साक्षात् मृत्यूच्याही दरबारांत जाण्याला माझी हरकत नाही.

भु० : वा ! मग तर काय काम फक्तेच झाले ! (स्व०) उद्दामकेतूचा दरबार
म्हणजे साक्षात् मृत्यूचाच दरबार आहे. तेव्हां तेथे पाऊल पडले म्हणजे
तें परतण्याची भितीच नको. (उघड) चला. येथून न कळत निसट-
ण्याच्या तयारीला आतां आपल्याला ताबडतोब लागले पाहिजे.

काम० : तुम्ही पुढे व्हा. मी आलेच.

भु० : (स्व०) झाले ! हुरळली मेंदी लागली लांडग्याच्या मागे ! (जातो).

काम० : (स्वगत) बस आतां या क्षणापासून सारी दयामाया मी पार झुगाऱ्युन
दिली आहे. वाटेल तिकडे जाईन, वाटेल त्याचे पाय धरीन, वाटेल तें
पाप करीन; पण या अपमानाचा बदला घेतल्यावांचून रहाणार नाही.-

पद-धोर धोर०-

मानभंग । हा दुभंग । करि मदिया हृदया ॥ कोधभरे भडके मन
तुफान । नव मानी आतां ममता माया ॥ धू० ॥ खर वैरानल दाहि
दिशा ॥ पसरूनि झणि हा करिल विनाशा ॥ दुधर्वर रणि ॥ धरिल
धरणि । रक्तरंग ॥ १ ॥

(जाते).

प्रवेश तिसरा

[कैरव राजसभा. कल्पलतेचा. राज्याभिषेकोत्सव]

सुरेंद्र : परमपूज्य धर्मप्रतिनिधि, दाक्षिणात्य राजमंडळांतील मान्यवर भूपाल,
आणि कैरव महासभेतील सन्मान्य सभासदहो, आजच्या मंगल प्रसंगी
कैरव महासभेचा अध्यक्ष या नात्यानें मी आपणां सर्वांचे प्रेमादरपूर्वक
स्वागत करितो. आजच्या दरबारचा उद्देश आपणां सर्वांना पूर्वविदित
असल्यामुळे त्याचा पुनरुच्चार करण्याचे कांही कारण नाही. तेव्हां
आतां याहून अधिक विस्तारानें न बोलतां, कैरव महासभेनें दिलेला
दाक्षिणात्य राजमंडळानें एकमतानें स्वीकारलेला आणि सर्वथेष धर्म-
सिंहासनानें प्रेमाशीर्वादपूर्वक मान्य केलेला निर्णय आपणां सर्वांच्या
अनुमतीनें व साक्षीनें अमलांत आणण्याच्या व्यवस्थेला मी लागतो.
राजकन्ये लोकनिर्णयानुसार हें कैरव राज्यसिंहासन आतां तुळ्या

मालकीचें झालें असून तें मी अत्यंत नंग्रतापूर्वक तुळ्या स्वाधीन करितों, त्याचा स्वीकार कर. (सिहासनावर चढवितो). आतां हा राजमुकुट राजकन्येने मस्तकावर धारण करावा. (मुगुट तिच्या मस्तकावर ठेवूं लागतो. इतक्यांत पडव्यांत “थांबा—थांबा—कल्पलतेला राजमुगुट अपैण करूं नका. तो धारण करण्याचा तिला अधिकार नाहीं.”) कोणाचे शब्द हे ? कल्पलतेला हा मुगुट धारण करण्याचा अधिकार नाहीं असें म्हणण्याचें साहस करणारा कोण ?

(तक्षक प्र. क.)

तक्षक : मी—तक्षक—

सर्व : कोण ? तक्षक ?

तक्षक : होय—तक्षक—जगद्विख्यात, महाबलाढच कांतारसम्राट् महाराजाधिराज उदामकेतु महाराज यांचा वकील.

सुरेंद्र : कोण ? कांतारसम्राटाचा वकील—आणि राणी कल्पलतेला हा मुगुट धारण करण्याचा अधिकार नाहीं म्हणतो ?

तक्षक : होय—कांतारसम्राटाचा वकील, कांतारसम्राटाच्या आज्ञेने, आपणास पुनः वजावून सांगतों कीं हा मुगुट आपण कल्पलतेच्या मस्तकावर ठेवूं नका. तो धारण करण्याचा तिला बिलकुल हक्क नाहीं.

सुरेंद्र : कैरवांनी प्रचंड बहुमताने कल्पलतेला आपली राणी निवडली आहे, ही गोष्ट कांतारसम्राटाच्या कानावर गेलेली नाहीं का ?

तक्षक : गेलेली आहे. परंतु राजा निवडण्याचा लोकांचा हक्क कांतारसम्राटाला मान्य नाहीं.

सुरेंद्र : कांतारसम्राटाला हा हक्क मान्य नसेल तर त्याने आपल्या राज्याच्या हृदींत खुशाल काय वाटेल तो गोंधळ घालावा. कैरवांवर आपली अमान्यता वलात्काराने लादण्याचा त्याला अधिकार काय ? कैरव कांहीं कांतारसम्राटाचे अंकित नाहींत. ते स्वतंत्र आहेत आणि त्यांच्या राज्यकारभारांत ढवळाढवळ करण्याचा कोणालाही हक्क नाहीं.

तक्षक : कैरव स्वतंत्र असले व त्यांच्या राज्यकारभारांत हात घालण्याचा कोणालाही हक्क नसला तरी राजकन्या कामलता इने कांतारसम्राटाकडे या बाबत फिर्यादि गुदरली असल्यामुळे कैरवांना असल्या प्रकारची आज्ञा करण्याचा त्याला आतां न्यायाने व धर्मानि हक्क प्राप्त झाला आहे. तेव्हां कांतारसम्राटाकडून या फिर्यादीचा निकाल केला जाईपर्यंत कल्पलतेचे राज्यारोहण तेहकूब करण्यांत आलेंच पाहिजे.

सुरेंद्र : शक्य नाहीं. कोमलतेने फिर्यादि गुदरली असेल तर तिला वाटल्यास उद्दाम-
केतूने आज्ञा करावी आणि तिने वाटल्यास त्याची आज्ञा डोक्यावर घेऊन
खुशाल नाचावें. आमचा कांतारसग्राटाशी अथविर्थी कांहींही संबंध
नाहीं व त्याचा शब्द मस्तकावर झेलण्यास आम्ही कोणत्याहो प्रकारे
बांधलेले नाहीं.

तक्षक : कैरवाध्यक्ष, तुमच्या या उद्घटपणाचा परिणाम काय होईल याची
तुम्हाला कांहीं कल्पना आहे कां ? कांतारसग्राटाचा आज्ञाभंग म्हणजे
समझात् मृत्युला निमंत्रण आहे. कांतारसग्राट् वाटेल तो अपराध पोटांत
घालील; पण आज्ञाभंग एक क्षणभरही त्यास सहन होणार नाहीं.

सुरेंद्र : न जाला तर आम्हाला त्याची पर्वा नाहीं. आपण काढाचेही काळ
आहोत असे कांतारसग्राटास वाटत असेल तर त्याने आपला कालदंड
खुशाल आमच्यावर चालवावा. पण ज्याला आम्हाला आज्ञा करण्याचा
विलकुल अधिकार नाहीं, त्याच्या शब्दापुढे आमचे मस्तक प्राणांतींही
नम्र व्हावयाचे नाहीं.

तक्षक : दाखिणात्य राजमंडळांतील थोर भूपालहो, कांतारसग्राटाचा हात
असलेला आज्ञाभंग व अपमान तुम्हाला मान्य आहे का ?

१ राजा : कांतारसग्राटाला विकत शाद्व घेऊन सव्यापसव्य करीत वसण्याची ही
नसती उठाठेव सांगितली होती कोणी ?

तक्षक : दुष्टांपासून दीनांचे व सज्जनांचे संरक्षण करणे हा समर्थाचा धर्मच
आहे.

२ राजा : तर मग कैरवाध्यक्षांकडून कांतारसग्राटाला मिळालेला जवाब सर्वथैव
योग्य आहे.

तक्षक : सर्वथैव योग्य आहे ? भूपालहो, कैरवाध्यक्षांच्या दुर्वर्तनाचा कडक
शब्दांनी निषेध करण्याचे सोडून तुम्ही त्यांची तरफदारी करीत आहांत,
हें तुम्हाला परिणामीं तापदायक झाल्याशिवाय रहाणार नाहीं.

३ राजा : असल्या धमकावण्यांनी राजमंडळांतील राजे भेदरून जातील, असे
समजू नका.

तक्षक : ठीक आहे. जिमेच्या चवचालपणाचा जवाब जिवाच्या आहुतीने द्यावा
लागेल, हें खूप समजून असा. धर्मप्रतिनिधि, राजमंडळांतील या उद्दाम
भूपालंप्रमाणेच आपलाही अभिप्राय आहे काय ?

धर्मप्रतिनिधि : होय. आमचाही असाच अभिप्राय आहे. धर्मसिंहासनाने मान्य
केलेल्या लोकनिर्णयाच्या तत्त्वाच्या विरोधकांना धर्मसिंहासनाची केव्हांही
सहानुभूति मिळावयाची नाहीं.

तक्षक : अरेरे ! तुम्ही सारेच कसे असे पागल बनलांत ? कांतारसग्राट मृणजे उकिरडचावरील कीटक आहे अशी कांतुमची समजूत आहे ?

सुरेंद्र : कांतारसग्राट उकिरडचावरील कीटक नसून एक महाबलाडच भूपाल आहे, असेंच आम्ही समजत आहोत. पण तो केवढाही समर्थ असला, त्याचे बल कितीही अमर्याद असलें तरी लोकांवर जुळूम करण्याचा त्याला अधिकार आहे, असें तो मानीत असेल तर तें आम्ही मात्र बिलकुल चालूं देणार नाही.

तक्षक : लोकांडून आपली इच्छा व आपली आज्ञा मान्य करविण्याचा प्रबलांचा व समर्थीचा जन्मसिद्ध हवकच आहे व तो तुमच्यासारख्या दुर्वल पाम-रांनी बिनतकार मान्य केलाव पाहिजे. तेव्हां राजमंडळांतील मान्यवर भूपाल व परमपूज्य धर्मप्रतिनिधि, मी पुनः आपणांस एकवार नम्रतापूर्वक बजावतों की, कैरवाध्यक्षांस तुम्ही या आत्मघातापासून परावृत करा, व त्यांच्या अदूरदर्शित्वामुळे ओढवणारी भावी अनर्थपरंपरा टाळा. निष्कारण दुराग्रहाला पेटून कांतारसग्राटास चिडवूं नका. दुर्बलांचा दुराग्रह परिणामीं त्यांच्या आत्मनाशाला कारण होतो, हा दुनियेचा नित्याचा अनुभव आहे. तुमच्या उत्तेजनामुळे कैरवाध्यक्षांनी कांतारसग्राटाचा आज्ञाभंग केला असे जर कांतारसग्राटाच्या कानावर गेले तर त्यांच्या कोपाला कैरवांवरोवर तुम्हां सर्वांनाही नाहक बळी पडावें लागेल. तेव्हां विचार करा व अजून शुद्धीवर या; आणि कांतारसग्राटाच्या आज्ञाभंगापासून कैरवांना परावृत्त करा.

सुरेंद्र : तक्षक, आतां हा तुमचा आचरणपणा पुरे करा. तुमच्या सग्राटाचा संदेश आम्हांला कळला व आमचा जबाब तुम्हाला कळला. आतां निष्कारण कंठशोष करण्यांत कांहीं हंशील नाहीं. स्वस्थपणानें तुम्हांला इथें वसावयाचे असेल तर येथे थांबण्याला माशी तुम्हाला परवानगी आहे. नाहीं तर तुमचे कार्य संपले असल्यामुळे तुम्हाला येथे थांबण्याची आतां बिलकुल जरूर नाहीं. (कल्पलतेस) हा मुगुट मी सरकारांच्या मस्तकावर ठेवतों, तो सरकारांनी धारण करावा.

तक्षक : राजकन्ये-राजकन्ये-थांब-थांब. तूं तरी या आत्मघातकी साहसास प्रवृत्त होऊ नकोस. कांतारसग्राटाचा कोप मोठा कठीण आहे.

कल्प० : तक्षक, कांतारसग्राटाच्या कोपाला राणी कल्पलता कवडीचीही किमत देऊ इच्छीत नाहीं, मला या मुगुटाचा लोभ आहे मृणून कांतारसग्राटाची आज्ञा धिकाऱ्हन मी त्याचा स्वीकार करीत आहें, अशांतला मुळींच अर्थ नाहीं. परंतु कांतारसग्राटानें लोकनिर्णयाच्या तत्त्वावर घाव

धांलण्यासाठी हात उगारला असल्यामुळे त्याची आज्ञा पायाखालीं तुडवून या तत्वाला उचलून धरण्यासाठी मला या मुगुटाचा स्वीकार करणे अवश्य आहे. कांतारसग्राह केवढाही बलाढच असला तरी त्याच्या सामर्थ्याला भिऊन अंगिकारिलेल्या तत्वाचा त्याग करावयास मी साफ तयार नाही. मी हा मुगुट आपल्या मस्तकावर धारण करणार आणि कांतारसग्राटासारख्या लष्करी बाण्याने शेफारलेल्या बलाढच राजा-महाराजांच्या धर्मक्यांना आणि विरोधाला न जुमानतां लोकनिर्णयाचे दिव्य तत्व जगांत जिवंत नांदूं शकते ही गोष्ट मी आपल्या उदाहरणाने जगाला सिद्ध करून दाखविणार. मग त्या पायीं माझे वा माझ्या राष्ट्राचे केवढेही नुकसान झाले तरी मला त्याची पर्वा नाही. (मुगुट धारण करते).

तक्षक : अरेरे ! राजकन्ये, कांतारसग्राटाची आज्ञा पायाखालीं तुडवून तूं हा कैरव राजमुकुट आज मोठ्या दिमाखाने आपल्या मस्तकावर धारण केला आहेस तो त्या ठिकाणीं फार वेळ टिकणार नाही, हें खूप समजून ऐस.

कल्प० : धडापासून मस्तक तुटल्यावांचून मस्तकापासून मुगुट अलग होणार नाही, हें तुम्हीही खूप समजून असा.

तक्षक : धडापासून मस्तक अलग होण्यास काय उशीर आहे ? या आज्ञाभंगाची वार्ता कांतारसग्राटाच्या कानीं पडतांच कांतारसेनासमुद्राच्या लाटा कैरवराज्यावर येऊन आदलल्याच म्हणून समजा.

कल्प० : आदलूं द्या-खुशाल आदलूं द्या. कैरवबीरांनीही कांहीं हातांत कांकणे भरलेलीं नाहीत. कांतारसेनानायकांची युद्धाची हौस ते मोठ्या आनंदाने पूर्ण करतील.

तक्षक : प्रबलांची युद्धाची हौस पुरविण्याच्या वलगता दुर्वलांनीं करणे म्हणजे काजव्यांनीं सूर्याला दिवविण्याची हांव धरण्यासारखे आहे. कांतारसग्राटाची एक चपराक तुम्हा सर्वांची बत्तिशी रंगविण्यास समर्थ आहे. तेव्हांनि निष्कारण असें उसनें अवसान अंगीं आणून सिहाचे आयाळ उपटण्याचे धाडस करू नका. त्यापासून कांहीं लाभ व्हावयाचा नाही. सिहाच्या आयाळाचा एक केंसही उपटला न जातां तुमचीं नरडीं मात्र त्याच्या नवादांतांनी कडाकड फोडलीं जातील.

कल्प० : वेहेतर आहे. शत्रूपुढे माना वांकविण्यापेक्षां त्याच्या शस्त्रांखालीं त्या तुटून पडलेल्याच शतपटीनें श्रेयस्कर आहे. लोकनिर्णयाचे तत्व मानवी

नमून ईश्वरी आहे; व त्याच्या प्रस्थापनेकरितो एखाद्या बलाठचे सम्राटाच्या तलवारीला एखाद्या दुर्बल राष्ट्राचा वळी पडल्यास त्याची पर्वी करण्याचे कारण नाही. असली दिव्य तत्त्वें प्रस्थापित होण्यासाठी, एकाच काय पण अनेक राष्ट्रांचे वलिदान करावें लागतें. कैरवांनी या महत्कार्याला प्रारंभ केला आहे आणि त्याच्या सिद्धर्थ वाटेल तो आत्मयज्ञ करण्याची त्यांची तयारी आहे.

तथक : असेसे काय ? ठीक-ठीक-पाहून घेऊ. राजमंडळांतील मूढ भूपालहो, तुम्हीही आतां संभाळून असा कैरवांच्या या भयंकर गुन्ह्यांत तुम्ही त्यांचे साथीदार असल्यामुळे कांतारसम्राटाचा कोधाऱिन तुम्हालाही जाळूनपीळून खाक केल्यावांचून रहाणार नाही.

१ राजा : कांतारसम्राटाच्या कोधानलांत जळून खाक होण्याला कैरवांप्रमाणे आम्हीही सर्व आनंदाने तयार आहोत.

तथक : आणि धर्मसिंहासनालाही मी निवारीचा इधारा देऊन ठेवतो की येथून तीन दिवसांच्या आंत धर्मसिंहासनाने आपले वजन खर्च करून या उदाम लोकांना ताळचावर आणले नाहीं आणि यांच्याकडून कांतार-सम्राटाची विनश्त यांची मागिली नाहीं तर धर्मसिंहासनाच्या इश्वरीला आणि अस्तित्वालासुद्धा धोका पोहोंचल्यावांचून रहाणार नाहीं.

धर्मप्रतिठ० : सत्पक्षाला असत्पक्षापुढे मान वांकविण्याचा उपदेश धर्मसिंहासनाकडून कालत्रयी केला जाणार नाहीं. धर्म हा वीरवृत्तीचा पुरस्कर्ता आहे—शरणागतीचा पुरस्कर्ता नाही.

तथक : ठीक आहे. कांतारसम्राटाचा चपेटा बसला म्हणजे या सर्व वलगाना फोल ठरल्यावांचून रहाणार नाहीत, हें पवके लक्षांत असू द्या. (जातो).

सुरेंद्र : आजपासून कैरवावर राणी कल्पलतेची सत्ता सुरुं झाली आहे, असें आम्ही जाहीर करतो. (जयजयकार होतो).

१ प्रजा० : कैरव राजसिंहासनाशीं आम्ही यावज्जन्म इमानें इत्वारें वागूं, अशी आम्ही शपथ करतो.

कल्प० : कैरव प्रजाजनांचे स्वातंत्र्य आणि हित संरक्षण करण्याच्या कामीं मी कायावाचामनेकरून झटेन असें परमेश्वरास साक्ष ठेवून मीही आश्वासन देते.

१ राजा : कैरव राजसिंहासनाशीं आणि कैरव राष्ट्राशीं आमचाही स्नेह अभंग राहील, असें दाक्षिणात्य राजमंडळाच्या वतीने मी अभिवचन देतों.

धर्मप्रतिं० : धर्मसिंहासनाने मात्य कैलेह्या लोकनिंयाच्या तत्त्वाला आण
तदनुसार स्थापित झालेन्या राणी कल्पलतेच्या सत्तेला धर्मसिंहासना-
कडून सदैव पाठिबा मिळेल, असा धर्मसिंहासनातर्फे आम्हीही आशी-
वाद देतों.

(जयजयकार ! पडदा पडतो.) -

अंक पहिला समाप्त



अंक दुसरा

प्रवेश पहिला

(कांतारसम्मान् उदामकेतु याच्या राजवाड्यांतील दरवारी दिवाण-
खाना. उदामकेतु. तक्षक व सेनानायक).

उदाम०: सेनानायकहो, सर्वथेंठ धर्मसिहासनाधिपति श्रीमज्जगद्गुरुहस्वामी
धर्मनिंद यांनी, कामलता आणि कल्पलता यांच्यामध्ये तडजोड घडवून
आणण्यासाठी सुरुं केलेल्या प्रथत्नास आमची संमति विचारल्यावरून
ती आम्ही त्यांस दिलेली आहे. तथापि तेवढ्यावरून कैरवांवरील
स्वारीचा वेत आम्ही अजिवात सोडून दिला, असे समजून आपण
बिलकुल निराश होऊं नका, आणि युद्धाच्या तयारीत यश्किचितही
कसूर करूं नका. राजकारणांत भांडापूर्वी आणि भांडण सुरुं असतां
तडजोडीच्या नांवाचा जप एकसारखा सुरुं ठेवावाच लागतो; आणि
त्यांतही एखाच्या सन्मान्य वयस्थाने तडजोडीची इच्छा दर्शविल्यास
तिचा अनादर करून जगाच्या सहानुभूतीला आंचवणे केव्हांही शहाण-
पणाचें नसते. तेव्हां आमच्या संमतीचा तुम्ही भलताच अर्थ करूं नका.
आम्हांला तडजोड बिलकुल नको आहे आणि जरी तिची वोषणा आम्ही
आपल्या तोंडाने एकसारखी सुरुं ठेवली, तरी ती आम्ही कालत्रयीं
घडून येऊं देणार नाही, ही आपल्या मनाची खात्री असूं द्या.

सेना० : पण धर्मनिंदाच्या वचनाने कामलता तडजोडीला तयार झाली तर?

उदाम० : तिची छाती नाहीं तयार होण्याची. आम्ही तिला आमच्या मगरमिठींत
इतकी मजबूत पकडून ठेवली आहे कीं मेल्याशिवाय तिच्यांतून तिची
सुटका होणेच आता शक्य नाहीं. कैरवावरील स्वारीच्या नेतृत्वाचा मान
तिला अर्पण करण्याचा आमचा निश्चय आम्ही तिला कळविल्यापासून
तर तिचें मन रणोत्साहाच्या उन्मादाने अगदीं वेहोष बनून नेले असून,
ती आतां, तडजोडीचें नुसते नांवसुद्धां कोणाला उच्चाऱ्ह देत नाही;
आणि म्हणूनच तडजोडीला तयार होण्याची संधि तिला मिळूं नये
एवढ्यासाठीं कैरवांवरील स्वारीच्या नेतृत्वाचा मान आजच तिला

बहाल करण्याचे आम्ही ठरविले आहे. तेव्हां तिच्या संवंधाने फिकीर करण्याचे आपल्याला कांहीच कारण नाही.

सेना० : जशी सरकारांची मर्जी.

उद्घाम० : तर मग ठरल्याप्रमाणे आपणां सर्वांच्या संमतीने कैरवांवरील स्वारीच्या नेतृत्वाचा मान आतां आम्ही कामलतेला बहाल करितो

सेना० : आमची विलकुल हरकत नाही.

उद्घाम० : तक्षक, कामलतेला आणि भुजंगाला आंत घेऊन या.

तक्षक : जशी सरकारांची आज्ञा.

(जाऊन कामलता व भुजंग यांस आणतो).

उद्घाम० : कामलते, कैरवांवरील स्वारीच्या नेतृत्वाचा मान तुला अर्पण करण्याला आमच्या सेनानायकांनी आम्हाला मोठ्या आनंदाने संमति दिलेली आहे, हें तुला कळविण्याला आम्हाला फार संतोष वाटतो.

काम० : या औदार्यावद्दल मी महाराजांची व या सन्मान्य सेनानायकांची अत्यंत आभारी आहे.

उद्घाम० : तर मग घे-ही सेनाध्यक्षाची तलवार आम्ही तुला अर्पण करितो, तिचा स्वीकार कर. (तलवार तिला देतो). कामलते, ही तलवार नसून, महावलाढ्य कांतारसाम्राज्याची लोकोत्तर कीर्ति आज मोठ्या विश्वासाने आम्ही तुझ्या स्वाधीन करीत आहोत. तेव्हां तिचे प्राणापलिकडे जरन कर, एवढेच आमचे तुला वारंवार आग्रहाचे सांगणे आहे.

काम० : राजाधिराजांनी त्यावद्दल अगदीं निर्धारित असावें. मी आपले प्राण खर्ची घालीन, पण या तलवारीच्या यशाला अपजयाचा डाग केव्हांही लागू देणार नाही.

उद्घाम० : आनंद होतो हें ऐकून. सेनानायकहो, आतां तुम्हांला जाण्याला परवानगी आहे. (सेनानायक जातात). कामलते, कांतारसाम्राटाची ही दिग्दिवजयी तलवार समरांगणावर यशस्वी करण्याचा पराक्रम तूं करून दाखविलास तर कैरवराजसिंहासनच काय पण प्रत्यक्ष कांतारसाम्राज्यसिंहासनसुद्धां तुझ्या सहज हस्तगत होईल, असें आम्ही तुला आश्वासन देतों.

काम० : राजाधिराजांची मी अत्यंत कृष्णी आहे, पण राजाधिराजांच्या या थोर अनुग्रहाला मी पात्र आहे, असें मात्र मला वाटत नाही.

उद्घाम० : हा तुझा विनय आहे. पण जाऊ दे. सध्यां तुझे सारें लक्ष कैरवराज-सिंहासनाने वेधून घेतले आहे, आणि त्यामुळे तुला अन्य कोणताही विषय रुचत नाही. तेव्हां तूर्त हें विषयांतर नको. येतों आतां आम्ही प्रखर पराक्रम सदैव जागता राहो. (तक्षकासह जातो).

काम० : (स्वगत) असें काय ? दाखवावयाचे दांत आंत ओढले जाऊन चावाव-
याचे दांत बाहेर पडण्याला आतां सुहवात झाली तर एकूण !

भुजंग : सरकारांचे हा सेवक अंतःकरणपूर्वक अभिनंदन करीत आहे.

काम० : अभिनंदन ? अभिनंदन कशावहूळ ?

भुजंग : सरकारांच्या लोकोत्तर पराक्रमावहूळ.

काम० : लोकोत्तर पराक्रम ?

भुजंग : होय लोकोत्तर पराक्रम. कांतारसम्राटासारख्या पापाणहृदयीं काल-
पुरुषाचा अचल दृष्टिकोन सरकारांनी पार बदलून टाकला, हा सरका-
रांचा लोकोत्तर पराक्रमच आहे.

काम० : दृष्टिकोन बदलला ? म्हणजे ?

भुजंग : म्हणजे नजर बदलली—वृत्ति बदलली—भावना बदलली ! आजपर्यंत
कांतारसम्राट आपल्याला अथित समजून परक्याप्रमाणे आपल्यापासून
दोन हात दूर रहात असे. परंतु आपल्या अजब कर्तवगारीने, त्याच्या
मनांत आतां आपल्या संवंधाने आपत्तभाव उत्पन्न होऊन तो आतां
आपलेपणाच्या सलगीने एकें पाऊल आपल्याजवळ सरकूं लागला
आहे; आणि माझी पक्की खात्री आहे कीं तो लौकरच आपल्यामधील
अंतर कापून काढून आपल्याला एक दिवस घटू विलगल्यावांचून रहाणार
नाही. सरकार, कटूधा दुसमानाला जिगरजान दोस्त बनवून आपण
प्रेमाच्या साम्राज्यांत ही एक खरोखर अजब क्रान्ति घडवून आणली
आहे.

काम० : भुजंग प्रेमक्रान्तीकरितां कांहीं मी इथें आल्यें नाहीं—राज्यक्रान्तीकरितां
आल्यें आहें.

भुजंग : पण कठोर राज्यक्रान्तीला नाजुक प्रेमक्रान्तीचे ईश्वरी अधिष्ठान मिळाले
तर तो कांहीं अपघात नाहीं खास.

काम० : म्हणजे ? भुजंग, मी आपल्या प्रेमाचा वाजार मांडला आहे, असें तुम्ही
समजतां काय ?

भुजंग : पण यांत वाजार कसला आहे ? वेवारशी प्रेमाचे उदक एखाद्या अनुरूप
पुरुषाच्या हातावर सोडणे हा आपल्यासारख्या कुमारीजनांचा पूर्वापार
शिरस्ताच आहे.

काम० : पण भुजंग, माझे प्रेम कांहीं वेवारशी नाहीं. त्याला मालक आहे, आणि
तोही कायमचा मालक आहे.

भुजंग : सरकार, आपले प्रेम वेवारशी नसतें आणि त्याचा मालक कायमचा

असता तर कांतारसम्भ्राटाची ही तलवार आज आपल्या कंबरेला
लटकतांना दृष्टीस पडलीच नसती.

काम० : म्हणजे ? ही तलवार हें माझ्या प्रेमाच्या वेवाशीरपणाचें चिन्ह आहे की
काय ?

भुजंग : अलवत् त्यावांचून या तलवारीला दुसरा अर्थंच नाहीं.

काम० : नाहीं-ही तलवार प्रेमाचें चिन्ह म्हणून मी धारण केलेली नाहीं. तत्त्वाचें
चिन्ह म्हणून धारण केलेली आहे.

भुजंग : आपण तत्त्वाचें चिन्ह म्हणून धारण केली असेल. परंतु कांतारसम्भ्राटानें
कांहीं नुसत्या तत्त्वनिष्ठेकरितां ही आपल्याला खास बहाल केलेली नाहीं.
कारण त्याची तत्त्वनिष्ठा कांहीं इतकी जळजळीत नाहीं. त्यांत त्याचा
फार खोल कावा आहे. पण कावा जरी असला की नाहीं तरी तो फार
गोड-तोंडाला मिठ्ठी वसण्यासारखा मिठास आहे. तेव्हां त्याला असें
नाक मुरडण्याचें कांहीं कारण नाहीं.

काम० : असें असेल तर ही कांतारसम्भ्राटाची तलवार याच पावली परत कांतार-
सम्भ्राटाकडे वेऊन जा.

भुजंग : कां ?

काम० : भुजंग, सुरेंद्रानीं धिक्कार केला असला तरी कामलतेचें त्यांच्या ठिकाणी
प्रेम अव्यभिचारी व एकनिष्ठ आहे. तें इतरांना कालवयीं प्राप्त व्हाव-
याचें नाहीं.

भुजंग : पण सरकार या तलवारीच्या सहाय्यानें कैरवराजसिंहासनाची प्राप्ती
आपणाला करून घ्यावयाची आहे, हें विसरून चालणार नाहीं.

काम० : भुजंग, कैरव, राजसिंहासनच काय पण जगत्साम्राज्यसिंहासन जरी या
तलवारीच्या मदतीने माझ्या पायावर लोटांगण घालीत येणार असले
तरी तें सुद्धा माझ्या प्रेमाचें पावित्र्य रक्षण करण्यासाठीं मी लाशाडून
टाकीन-पर्वा करणार नाहीं.

पद-देश-त्रिताल. पनियाके भरन०

करदानि प्रणयिनी मानि लव न विभवा ॥ सुखासुख न गणी ॥ त्यजुनि
परमहित । प्रियकर-पदि धरि अचल अनुराग-भावा ॥ धृ० ॥ सुरस
सुरत-रस नीरस सारे ॥ भोगमया विषया न ठावा ॥ एकचि ललना-
हृदय-विहारी ॥ प्रियतम प्राण-विसावा ॥ १ ॥

भुजंग : सरकार, राजकारणांत प्रेमाचें असें फाजील बंड माजवणे चांगले नाहीं.

काम० : राजकारण म्हणजे प्रेमाची आणि पावित्र्याची स्मशानभूमि असेल, तर
त्याच्या अमंगल दुर्गंधात गुदमरून, सडून, कुजून मरण्यापेक्षां सर्वसंग-

परित्याग करून थेट जंगलाचा रस्ता धरण्याला सुद्धां मी मागेपुढे पहाणार नाहीं.

भुजंग : सरकार, जंगलाचा रस्ता धरण्याकरितां का आपण घरदार सोडून इतक्या दूरवर येथे आलांत ?

काम० : भुजंग, जंगलाचा रस्ता धरण्यासाठीं मी इकडे आले नसले तरी राजकारणांतील एका पवित्र व उदात्त तत्त्वाचें रक्षण ब्हावें म्हणून मी कांतारसम्राटाच्या पायाचा आश्रय केला आहे. आपल्या प्रेमाचा उकिरडा करावा म्हणून त्याचे पाय चांटीत मी येथे वसल्यें नाहीं. तेव्हां तत्त्वरक्षणासाठीच कांतारसम्राटाची ही तलवार माझ्या हातांत देण्यांत येत असेल तरच मी ती धारण करण्यास तयार आहें. नाहींतर कामलते-एवजीं कल्पलताच काय पण रस्त्यांत भीक मागत हिंडणारी एखादी कंगाल भिकारीण जरी कैरवराजसिंहासनावर नांदली तरी त्यावहूल देखील माझ्या चित्ताला विलकुल विषाद वाटणार नाहीं.

भुजंग : त्यावहूल विषाद वाटला नाहीं तरी कैरवांनी केलेल्या आपल्या भयंकर अपॅमानावहूल आपल्याला विषाद वाटलाच पाहिजे आणि आपण त्यांच्यावर सूड उगविलाच पाहिजे.

कम० : नाहीं. राज्यवैभवाकरितां जसें माझें मन हापापलेले नाहीं तसेच तें सुडासाठीही हापापलेले नाहीं. मी हा ज्ञगडा केवळ तत्त्वाकरितां आरंभिलेला आहे; आणि तें तत्त्वसुद्धां मी माझ्या देशाच्या कल्पणाकरितांच स्वीकारलेले आहे. तेव्हां माझा त्योग करणाऱ्या माझ्या स्वदेशबांधवांवर सूड उगविण्याच्या अधम लालसेने प्रेरित होऊन परक्यांच्या तलवारीने स्वदेशाची मान कापण्यास मी केव्हांदी तयार होणार नाहीं. स्वकीयांवर सूड उगविण्यासाठीं परक्यांची तलवार हातांत धरून स्वदेशाच्या स्वातंत्र्यावर घाव वालावयास तयार होणें म्हणजे-

— पद — कुजनाश्रिता कशी० —

परमार्थ-घातकी ॥ विनिपात हा ॥ धृ० ॥ स्वातंत्र्यहारिणी ॥ तलवार पापिणी ॥ धरि नित निजशिर ॥ दीन-घात-पातका महा ॥ १ ॥

(पड्यांत—“शावास ! कामलते, शावास !”)

भुजंग : शावास ? शावास कोण म्हणत आहे ?

चंद्रकला : (प्र. क.) मी-चंद्रकला-

भुजंग : चंद्रकला ? कांतारसम्राटाची लाडकी कन्या चंद्रकला-

चंद्र० : होय, चंद्रकला—कांतारसम्राटाची लाडकी कन्या चंद्रकला—

भुजंग : माईसाहेब, दर वेळेला आमच्या खाजगी संभाषणांत व्यत्यय आणून आपण माझा असा तेजोभंग करीत असतां, हे कांही चांगले नाहीं.

चंद्र० : भुजंग, तुम्ही जोपर्यंत या निमिळ मनाच्या उदार राजकन्येला आड-मागला लावण्याचा आपला दुष्ट उपदव्याप बंद करणार नाहीं, तोपर्यंत मी दर वेळी तुमचा असा तेजोभंग करणारच. तुमच्यामाझ्यांत आतां जिह लागली आहे. या सुशील व सुस्वभावी मुलीला धुळीस मिळ-विण्याचा तुम्ही चंग वांधला आहे; आणि तुमच्या घातकी मगरमिठीतून तिची मुक्तता करून तिंचा अधःपांत टाळण्याचा मी संकल्प केला आहे. तेव्हां अष्टप्रहर तुमच्यावर खडा पहारा ठेवून दर वेळेला तुमचे दांत पाडण्याचा उद्योग मला चालूं ठेवलाच पाहिजे व तो मी ठेवणारच.

भुजंग : पण मी यांना आडमागला लावून धुळीला मिळविण्याच्या मार्गे लागले आहे, हा आपला माझ्यावरील आरोप सप्शेल खोटा आहे.

चंद्र० : खोटा आहे? भुजंग, कांतारसग्रामाच्या पायावर आपल्या पावित्र्याचा वळी देऊन त्याच्या तलवारीने स्वदेशाची भान कापण्यास तयार होणे, हा सरल मार्ग आहे का?

भुजंग : अलवत्. अंगिकारिलेल्या तत्त्वाच्या संरक्षणासाठी वाटेल तो स्वार्थत्याग करण्यास तयार होणे हाच पुरुषार्थीचा खरा मार्ग आहे.

काम० : पण पावित्र्याचा वळी देऊन तत्त्वाचे रक्षण करितां येते, ही कल्पनाच सप्शेल खोटी आहे. पवित्र घेयाची सिद्धि अपवित्र साधनांनी होऊंच शकत नाहीं.

चंद्र० : आणि कामलते, हा सत्य सिद्धांत तुला पूर्ण पटला असून सुदूर्दां आपल्या स्वदेशप्रेमाचे पावित्र वेगुमानपणे पायाखाली तुडविण्यास तू आज सज्ज झाली आहेस! प्रियंकराविषयीचे आपले प्रेम ऋष्ट होऊं नये म्हणून स्वार्थसर्वस्वावरही लाथ मारण्यास तुला कांही दिक्कत वाटत नाहीं. परंतु स्वदेशाविषयीचे आपले प्रेम निष्कलंक राखण्याचा प्रश्न उभा रहातांच तत्त्वाचे नसते स्तोम माजवून त्याच्या नांवाने स्वदेशाची होळी करतांना तुझ्या मूढ मनाला यर्त्किंचित्ही विषाद अगर दुःख तर वाटत नाहोच, पण उलट पराकाष्ठेचा अभिमान व आनंद वाटतो.

काम० : नाहीं-चंद्रकले, आपल्या देशासंबंधाने मी अजून इतकी वेकदर बनलेल्ये नाहीं. माझ्या प्रियंकराविषयीच्या प्रेमापेक्षांही माझे स्वदेशप्रेम अधिक उज्ज्वल आहे; आणि त्याचे पावित्र रक्षण करण्यासाठीं प्रियंकराच्या प्रेमावर तिलांजलि देण्यालाही मी प्रसंगी तयार होईन-कचरणार नाहीं. मी हा जो एवढा खटाटोप आरंभिला आहे, तो, चंद्रकले, स्वदेशाला

मारण्यासाठीं आरंभिलेला नाही; तर त्याला तारण्यासाठीं आरंभिलेला आहे.

भुजंग : वरोवर-अगदीं वरोवर. लोकनिर्णयाच्या खोटचा तत्त्वाच्या मागें लागल्यामुळे स्वदेशावर जी भयंकर अनर्थपरंपरा कोसळणार आहे, ती, स्वतःच्या सत्त्वाची प्रस्थापना करून टाळावी आणि लोकोत्तर ऐश्वर्याच्या उत्तुंग मेरुशिखरावर स्वदेशाला विराजमान करावें, या दिव्य आणि भव्य महत्वाकांक्षेने प्रेरित होऊन ताईसाहेबांनी या महत्कार्यासि हात घातला आहे; आणि ही गोष्ट जगप्रसिद्ध आहे.

चंद्र० : पण भुजंग, दुस्मानाच्या तलवारीने स्वदेशाची मान कापून त्याला वैभविगिरीच्या उच्च शिखरावर चढविण्याचा अलौकिक पराक्रम आजवर जगांत कोणी करून दाखविला आहे का ?

भुजंग : माईसाहेब, मी कांही इतिहासपुराणे वाचलेलीं नाहीत. पण तीं न वाचतांही माझी पवकी खात्री आहे की असला अलौकिक पराक्रम करून दाखविल्याचीं शेंकडों-नव्हे-हजारों उदाहरणे इतिहास-पुराणांत असलींच पाहिजेत. नाहीं तर ते इतिहास कसले आणि तीं पुराणे कसलीं ?— नुसता शिमगा तो.

काम० : आणि मी म्हणते भूतकालीं न झालेल्या गोष्टी वर्तमानकालीं होत नाहीत अगर भविष्यकाळांत होणार नाहीत, असा कांहीं सृष्टीचा ठाम सिद्धान्त नाहीं. परक्यांच्या तलवारीच्या मदतीने स्वदेशाचा उद्घार करून दाखविण्याचा अद्भुत चमत्कार आजवर कोणीं करून दाखविला नसला तरी मी तो करून दाखविणार आहें.

भुजंग : आणि ताईसाहेब तो करून दाखवितील, यांत तिळमात्रही शंका नाही. कारण असले अद्भुत चमत्कार करून दाखविण्यांत ताईसाहेबांचा हातखंडा आहे.

चंद्र० : कामलते, नको-या भलत्याच मोहाला बळी पडू नकोस. तलवारीमागून दुस्मानाचें पाऊल एकदां तुझ्या घरांत शिरल्यावर तें तुझ्या घरादाराचें सपरेल वाटोळे केल्यावांचून फिरून बाहेर पडणार नाहीं.

काम० : त्याला बाहेर पडावेच लागेल. नाहीं तर ज्या तलवारीने माझ्या देशाचें रक्त माझ्या हातानें सांडले जाईल, तीच तलवार त्या विश्वासघातकीं चांडाळाची गर्दन साफ उतरून देईल-सोडणार नाहीं.

भुजंग : साफ उतरून-देईल-सोडणार नाहीं.

चंद्र० : पण कामलते, आपली गर्दन तुझ्या तलवारीने उतरून घेण्यासाठीं तो तुला अखेरपर्यंत जिवंत ठेवील, हा तुझा निव्वळ भ्रम आहे. विजयाचा

अखेरचा मुक्काम नजरेच्या टप्प्यांत येतांच तो तुळ्या छातीत. विश्वास-
घाताचा खंजीर खुपसून तुळा कांटा वाटेतून दूर करील आणि आपला
रस्ता साफ करून घेऊल; चुकणार नाही. तेव्हां नको-आंधलेपणाने
अशी फसून नकोस. वेळीच सावध हो आणि आपला भावी अधःपात
टाळ. या कांतारांचा तुला अनुभव नाही, हे पक्के विलंदर भाषटे आहेत.

पद-भयो संध्याविन मन०-

भरंवसा नको ॥ या चोरांचा ॥ ध० ॥ चाल ॥ वरिवरि प्रेमाचा
दाखवीति देखावा ॥ परंतु अंतरिचा वेगळा खरा कावा ॥ जराहि
खास नसे मानसासि ओलावा ॥ चाल ॥ सारा नकली नखरा ॥ न खरा
यांचा ॥ १ ॥ चाल ॥ करोनि रंगडंग मांडिती लपंडावा ॥ अखंड
करुणेचा करिति थोर कांगावा ॥ अखेर चिरुनि गळा साधिती पुरा
दावा ॥ चाल ॥ धंदा भोळ्या जगा ॥ ठकवायाचा ॥ २ ॥

काम० : पण चंद्रकले, माझ्या तत्त्वाचा पुरस्कार करणाऱ्या कांतारसग्राटाला
मी परकी अगर दुस्मान कां लेखावें? रक्ताच्या नात्यापेक्षां तत्त्वावें
नातें अधिक निकटवें आणि श्रेष्ठ नाहीं काय?

भु० : हां. या मुद्याला उत्तर द्या.—द्या—या मुद्याला उत्तर द्या.

चंद्र० : कामलते, कांतारसग्राट तुळ्या तत्त्वाचा खरा पुरस्कर्ता असता तर तूं
त्याच्याशीं जोडलेले नातें मी आनंदानें मान्य केले असतें व तत्त्वनिष्ठे-
सारीं तुळ्या हातून घडत असलेला हा स्वदेशद्रोह मी निव मानला
नसता. परंतु कामलते, वस्तुस्थिति दुँदवावें तशी नाहीं. कांतारसग्राटाचे
तत्त्वनिष्ठेचे हें नुसतें दोंग आहे. त्याला तुळा देश घशांत घालावयाचा
आहे आणि म्हणून तुला प्रिय असणारी तत्त्वनिष्ठेची गोंडस भाषा
पोपटाप्रमाणे तुळ्यापुढे बोलून तो तुला फसवीत आहे.

भु० : खोटे—सपशेल खोटे—अजिबात खोटे. कांतारसग्राटाचे राणीसाहेबांवर
अकृत्रिम प्रेम जडलेले आहे. तेव्हां त्यांच्या हातून राणीसाहेबांशी असें
दगलबाजीचे वरंत होणेच शक्य नाहीं. प्रीति आणि विश्वासघात यांचा,
माईसाहेब, नेहेमीं उभा दावा असतो.—उभा दावा.

चंद्र० : भुजंग, कांतारसग्राटाच्या अकृत्रिम प्रेमाचे कौतुक तुम्ही माझ्यापुढे
सांगू नका. त्याला स्वारथपिलीकडे जगांत कशाचीही किमत वाढत नाहीं.

भु० : माईसाहेब, कांतारसग्राटाची निदा म्हणजे राजद्रोह आहे, हें आपण
लक्षांत ठेवले पाहिजे.

चंद्र० : पण राजद्रोहापेक्षां सत्यद्रोह अधिक भयंकर आहे, हें तुम्हीही लक्षांत
ठेवले पाहिजे. सग्राटाच्या प्रेमाचा धिकार करून कामलतेने त्याचा

केलेला अपमान त्याच्या अंतःकरणांत रात्रिंदिवस शत्याप्रमाणे सलत असून कैरवांचे स्वातंत्र्य त्याच्या डोळचांना पहावत नाही, हें मला प्रत्यक्ष माहीत आहे. तेव्हां या गोष्टीं कामलतेच्या कानावर घालून तिला आत्मघातापासून परावृत्त न केल्यास भी सत्यापासून च्युत झाले असें होऊन सत्यस्वरूप परमेश्वराच्या दरबारांत मी गुहेगार ठरेन आणि मला अंतीं रौरवगति प्राप्त होईल.

भुजंग : माईसाहेब, परमेश्वराचा दरबार मेल्यानंतरचा आहे. आताचा नाहीं. आतां मानवी दरबार हाच परमेश्वराचा दरबार आहे. आणि आपण त्याचाच मान ठेवला पाहिजे.

चंद्र० : भुजंग, मानवी दरबाराला ईश्वरी दरबार मानण्यास मी साफ कवूल नाही व परमेश्वराच्या दरबारापुढे मानवांच्या दरबाराची मला काढीइतकीही किमत वाटत नाहीं. तेव्हां कामलते, सावध हो; ही पातकी तलवार फेंकून दे आणि शठाग्रणी कांतारसग्राटानें तुझ्याकरितां पसरलेल्या कपटजालांत पागलपणानें अशी उडी घेऊ नकोस. जा, आतां कांतासग्राटाकडे जा व ही त्याची तलवार त्याला परत करून ताबडतोब स्वदेशाचा मार्ग धर. जा-हा ईश्वराचा तर नाहींच, पण माणसांचाहि दरबार नाहीं; हा साक्षात् सैतानाचा दरबार आहे, आणि येथें गुलाम-गिरीच्या रौरवावांचून तुझ्यासाठीं दुसरें कोणतेही विश्रांतीचे स्थान नेमलेले नाहीं. तेव्हां जा-एकदम येथून चालती हो व आपला जीव वांचीव.

काम : तर मग माझ्या देशाच्या स्वातंत्र्याचे स्पष्ट आश्वासन कांतार-सग्राटाकडून मला मिळाल्यावाचून मी या तलवारीला स्पर्श करणार नाहीं. ही पहा-मी स्वतःच ही तलवार घेऊन अशीच्या अशी कांतार-सग्राटाकडे जातें व ती त्याच्यापुढे फेंकून देऊन या सर्व गोष्टींचा साफ उलगडा करून घेतें.

(जाऊ लागते).

भु० : (तिला अडवून) नाहीं-ताईसाहेब, मी आपल्याला असा भलताच अविचार करूं देणार नाहीं.

काम० : भुजंग, मला अडवून नका. मला हे असे छक्केपंजे नको आहेत. मला सरळ खुला व्यवहार पाहिजे आहे. माझें पावित्र्य नष्ट करण्याची व माझ्या देशाचे स्वातंत्र्य हरण करण्याची दुष्ट वासना कांतारसग्राटाच्या मनांत जर गुप्तपणानें नांदत असेल तर त्यानें ती या वेळीच मला उघड करून दाखविली पाहिजे; नाहीं तर माझा विश्वासघात होणार नाहीं,

असें स्पष्ट आश्वासन मला दिले पाहिजे. त्यावांचून संशयानें पछाडलेल्यां माझ्या मनाचें आतां समाधान होणार नाही.

भु० : सरकार, राजकन्येच्या भरमसाठ थापांवर विश्वास ठेवून आपण सम्राटांच्या हेतूविषयी नाहक शंका घेत आहांत !

चंद्र० : नाहक शंका घेत आहे ? भुजंग, केवळ तत्वनिष्ठेकरितांच मांगचे सारें वैर विसरून मी तुला आश्रय देत आहे, असे हिला आश्रय देण्याच्या वेळीं अभिवचन दिले असतांहि आज प्रेमाची भाषा सम्राटांच्या तोंडून बिनदिवकत निघू लागली आहे ना ?

काम० : मग उद्यां तो आपला मतलब साधल्यावर माझ्या देशाच्या स्वातंत्र्याच्या अपहाराचीहि इच्छा प्रगट करण्याचे साहस करणार नाही, म्हणून कोणी सांगावें ? तेव्हां तें कांहीं नाही. सम्राटाच्या अंतःकरणांतील कपटाचा एकदां सुगावा लागल्यावर त्याचा पुरा छडा लावल्यावांचून पुढे पाऊल टाकण्यास मी साफ तशार नाही.-

पद-मालकंस-त्रिताल-तराना.

क्षण न धरिन पद रणांगणि शठहिता ॥ जरि अरिता । हरिल हिता ।
तुडविन तरि अजिता ॥ खलरिपु-असिता असद्रता ॥ धू० ॥ अदय-
हृदय बलमदांध पशुसा ॥ धरि हतबल-जन-हसन-लालसा ॥ ठेंचुनि
टाकिन छेदिल जरि करि । स्वर्ग-सुख-लता स्वतंत्रता ॥ १ ॥
(क्षटक्याने निघून जाते).

भु० : ताईसाहेब-ताईसाहेब-गेल्या-गेल्याच त्या ! माईसाहेब, काय-काय केलेंत हें ?

चंद्र० : करावयाचे तेंच केले.

भु० : पण आपल्या या शहाणपणाने कांतारसम्राटांचे सारें राजकारण पार विघडून जाईल !

चंद्र० : फार चांगले होईल. स्वदेशांच्या दुसमानांच्या तलवारीने स्वदेशाची मान कापण्यास प्रवृत्त करणारे हें सैतानी राजकारण विघडून मातीला मिळालें तर त्यांत जगाचे खास कल्याणच होईल.

भुजंग : जगाचे कल्याण केव्हां होईल तेव्हां होईल ! पण माझी आतां चांदी आटेल, त्याची वाट काय ?

चंद्र० : तुझ्यासारख्या महाविषारी कालसर्पचे डोके कायमचे ठेंचले गेले तर त्यांत मला आनंदच होईल.

भुजंग : कालसर्प ? कालसर्प मी ? -माईसाहेब, आपण माझ्यावर नेहेमी अशी आग कां पाखडीत असता ?

चंद्र० : आग का पाखडीत असता ? निमकेहराम पाजी माणसा, लोब जीभ काढून हा प्रश्न विचारतांना तुला शरम नाहीं वाटत ? अरे, तुझ्या सारख्या अधमाधम चांडाळावर नुसती शब्दांचीच काय पण धगधगलेल्या अंगाराची आग पाखडून तींत तुला होरपळून-भाजून काढला, तरी तुझ्या अधोर पातकावद्दल योग्य शिक्षा केल्याचें श्रेय पदरांत पडणार नाहीं. भुजंगा,-

पद-राधेकृष्ण बोल मुख्यसे०-

देशद्रोहि चोर । फितुरो ॥ जे हराम्बोर ॥ खल ते । पातकी अधोर ॥ धू० ॥ दगलबाज दुष्माना ॥ सन्माने आणुनि सदना ॥ स्वजनांच्या कांपिति माना ॥ ऐसे वेद्मान थोर ॥ खल ते ॥ १ ॥ विकट विकट परवशता ॥ गळफांस आंवळुनि पुरता ॥ ढळळां रडविती जनता ॥ सैतान छळ-कठोर ॥ खल ते०- ॥ २ ॥ वुडविती नरकि स्वकुळा ॥ धिकार अशा चांडाळा ॥ मुख नको पाहणे डोळां ॥ भडके क्रोध-वन्हि धोर ॥ खल ते०- ॥ ३ ॥

(जाते).

भुजंग : छे-हें प्रकरण फारच वेताल झाले ! आतां याची गय करून उपयोगीं नाहीं. नाहीं तर एखादे वेळीं चोर सुटून संन्याशाला सुळीं जाण्याची वेळ येईल. आतांपर्यंत मुलाजा राखला एवढा बस झाला. आतां तक्षकाच्या कानावर हा प्रकार घालून आपली मान वाचविण्याची तरतुद आपण करून ठेवलीच पाहिजे.

(जातो).

प्रवेश दुसरा

(उदामकेतुचा महाल. उदामकेतु व तक्षक)

उदाम० : नाहीं-शक्य नाहीं. चंद्रकलेच्या हातून असा भयंकर प्रमाद घडणे विलकुल शक्य नाहीं. फाजील तात्त्विक स्वभावामुळे आमचें कुटिल राजकारण तिला पटत नाहीं आणि त्यावद्दल तिचे आमचे वारंवार खटके उडतात, हें खरें असलें तरी आमच्या जाळचांत सांपडलेल्या कटूच्या आमच्या दुस्माननीला असा फंदफितुर देऊन ती आमच्या कारस्थानांत अशी भलतीच ढवळाढवळ करील, असें आम्हाला वाटत नाहीं. तक्षक, हा भुजंग महापाताळयंत्री माणूस आहे. तो कोणत्या वेळी कुठे आणि

कशी आग लावील, याचा कांहीं नेम नाहीं तेव्हां त्याचा प्रत्येक शब्द
ग्रहण करतांना फार खवरदारी ठेवली पाहिजे.

तक्षक : सरकारांचे म्हणणे वरोवर आहे. भुजंग खरोखरच महा आगलाव्या
आहे. परंतु या बाबतींत त्याची काहीं लवाडी असेल असे निदान मला
तरी वाटत नाहीं.

उद्घाम० : तर मग त्याला आमच्यापुढे हजर करा आणि चंद्रकलेला ताबडतोब
इकडे घेऊन या. ही तलवार आमच्या पुढे केळून आमच्या उत्तराचीही
वाट न पहातां कामलता उद्घटपणाने चालती झाल्यामुळे आमचे ढोके
संतापाने अगदी भडकून गेले आहे. तें या प्रकरणाचा पुरा तपास लावून
गुंदेगाराला कडक शासन केल्याशिवाय शांत होणार नाहीं. जा-
भुजंगाला आंत पाठवून तुम्ही स्वतः चंद्रकलेला ताबडतोब इकडे घेऊन
या. (तक्षक जातो). तक्षक म्हणतो हैं खरें असेल, का चंद्रकला या
सर्वांचा तिरस्कार व धिकार करते, म्हणून यांनी तिच्याविरुद्ध हैं
खोटेंच कवटाळ उभें केले असेल ? हो. कांहीं नेम नाहीं. हे सारे हराम-
खोर खात्रीने इतके पाजी आहेत. ते कोणावरही कांहींही तोहोमत
आणावयाला केव्हांही मार्गे पुढे पाहणार नाहींत; आणि त्यांतही ही
तक्षक-भुजंगांची जोडी म्हणजे तर साक्षात् कालकूटाचा अर्कच आहे.
अंगाला चाटून जाणाऱ्या वान्याच्या एखाद्या नाजुक लहरीनेसुद्धां एखा-
द्याच्या घरादाराची साफ राखरांगोळी करून टाकतील. तेव्हां यांच्या
संवंधाने जरा सावधच असले पाहिजे.

(भुजंग येतो).

भ० : सरकारांचा जयजयकार असो !

उद्घाम० : कोण ? भुजंग ?

भ० : होय. सरकारांच्या चरणांचा दासानुदास.

उद्घाम० : भुजंग, चंद्रकलेसंवंधाने तक्षकाजवळ तूं सांगितलेल्या गोष्टी खन्या
आहेत का ?

भ० : अक्षरशः खन्या आहेत, सरकार.

उद्घाम० : पुराव्याने शावीत करून देशील ?

भ० : अलबत् करून देईन.

उद्घाम० : चंद्रकला तुझ्यासारखी सैतानाची बदजात अवलाद नसून या कांतार-
सम्राटाची साक्षात् मुलगी आहे, हें तुला माहित आहे कीं नाहीं ?

भ० : सरकार, जी गोष्ट अलम दुनियेला माहित आहे, ती मला कशी माहित
नसेल ?

उद्दाम० : आणि इतके असूनसुदां आपल्या विषारी दांतानें तिळा कडकडून चावा घेण्याचे धाडस करीत आहेस ! तेव्हां याचा काय परिणाम होईल, याकडे नीट लक्ष ठेवून मग काय बोलावयाचे तें बोल.

भ० : होय. याकडे लक्ष ठेवूनच मी बोलत आहे.

उद्दाम० : ठीक आहे. तर मग आतां सांभाळून ऐस. तूं भुजंग असलास तर हा उदामकेतु महाभुजंग-नव्हे-नव्हे-कालभुजंग आहे. याच्याशी निमक-हरामी केलीस तर हे तुझे विषारी मस्तक त्याच्या लाखेच्या ठोकरीखाली ठेचले जाईल, खूप लक्षांत ठेव.

(तक्षक व चंद्रकला प्रवेश करतात).

तक्षक : सरकार, माईसाहेब आल्या.

उद्दाम० : चंद्रकले, अशी इकडे येऊन वैस; आणि आम्ही विचारतों त्या प्रश्नांची सरळ आणि खरीं उत्तरे दे.

चंद्र० : (वसून) वावा, वांकडे आणि खोटें बोलण्याची मला संवय नाही. मी खरे तेंच सरळ सांगेन. विचारावे काय असेल तें.

उद्दाम० : चंद्रकले, या वेळीं तूं आपल्या प्रेमळ पित्यापुढे नसून न्यायनिष्ठुर कांतारसाम्राटापुढे आहेस हें लक्षांत ठेव.

चंद्र० : सत्याचा सरळ उच्चार करतांना कांतारसाम्राटाचीच काय, पण प्रत्यक्ष विश्वसाम्राटाची सुदां मला भीति वाटत नाही.

उद्दाम० : तर मग तूं राजद्रोह आरंभिला आहेस, असा या भुजंगाचा तुझ्यावर आरोप आहे. तो खरा आहे का ? बोल.

चंद्र० : राजद्रोह ?

उद्दाम० : होय-राजद्रोह !

चंद्र० : राजद्रोह काय वस्तु आहे, हेच मला भाहीत नाहीं. मी फक्त देवद्रोह कानांनी एकला आहे. आणि तो माझ्या हातून झालेला नाहीं हें मी महाराजांना खात्रीपूर्वक सांगू शकतें.

उद्दाम० : असलें लटपटीचे उत्तर नको आहे आम्हाला !

चंद्र० : यांत लटपट काहीच नाहीं. राजद्रोह कशाला म्हणतात, हें परमेश्वर साक्ष खरोखरच मला माहीत नाहीं.

भ० : माहीत नाहीं ?

चंद्र० : नाहीं, माहीत नाहीं !

भ० : माईसाहेब, ही सम्राटांची तलवार सम्राटांना परत करण्याविषयीं आपण राणी कामलतेला सांगितलेंत कीं नाहीं ? बोला-खरे बोला-अगदीं परमेश्वर साक्ष खरे बोला. सांगितलेंत कीं नाहीं ?

चंद्र० : होय, सांगितलें.

उदाम० : काय ? सांगितलेंस !

चंद्र० : होय. सांगितलें.

उदाम० : कां सांगितलेंस ?

चंद्र० : महाराज, दीनदुर्वलांच्या रक्तानें माखलेल्या या सैतानी तलवारीने स्वदेशाची मान कापणे म्हणजे अधोर पातक आहे, असें मला वाटते म्हणून सांगितलें.

उदाम० : तुला हें अधोर पातक वाटते तर तुं या तलवारीकडे हुकूनही पहावयाचे नव्हतेस. पण कामलतेला असा फंद देण्याचे तुला कारण काय ?

चंद्र० : महाराज, विश्वासानें आपला आथ्रय करणाऱ्या अनाथांना सत्यासत्यविवेक सांगून सन्मार्गला लावणे, हा प्रत्येकाचा धर्मच आहे.

उदाम० : पण कामलता कांहीं तुझ्या आश्रयाला येऊन राहिलेली नाहीं—आमच्या आश्रयाला येऊन राहिलेली आहे ! तेव्हांत तिला सत्यासत्यविवेक सांगून सन्मार्गला लावण्याची जबाबदारी आमच्या शिरावर आहे. तुझ्या शिरावर नाहीं.

चंद्र० : पण महाराज, आपण ही जबाबदारी ओळखीत नाहीं. आपण त्या विचाऱ्या भोळचा अजाण अवलेला असत्याची शिकवण देऊन कुमार्गला लावीत आहांत !

उदाम० : कुमार्गला लावीत आहांत ? खुळे पोरी, हें राजकारण आहे, हें तुला समजत नाहीं ?

चंद्र० : समजते—चांगले समजते. पण राजकारणांत सच्चेपणाचा खूनच पडला पाहिजे, असे कांहीं शास्त्र नाहीं.

तक्षक : माईसाहेब, राजकारणांत सच्चेपणा आणि लुच्चेपणा असा भेदच नाहीं.

भु० : येथे साराच सच्चेपणा—सारेंच सत्य ! सब घोडे बाराटके !

चंद्र० : तक्षक, आपल्या राजकारणांत हा भेद नसेल व नाहीं हें मी पूर्ण जाणते. पण तक्षक, आपले राजकारण हें खरें राजकारण नसून हा शुद्ध चोर दरवडेखोरांचा धंदा आहे !

उदाम० : काय ? चोर दरवडेखोरांचा धंदा आहे ?

चंद्र० : होय. चोरदरवडेखोरांचा नव्हे तर खुनी मारेकन्यांचा धंदा आहे.

तक्षक : माईसाहेब—माईसाहेब, काय—काय बोलत आहांत आपण हें ?

चंद्र० : सत्य—निम्भै सत्य—निरपेक्ष सत्य मी बोलत आहे. आपल्या पाशवी सामर्थ्याच्या जोरावर जुलुमानें व जवरदस्तीने दीन दुर्वलांच्या सर्वस्वाचा अपहार करून त्यांच्या रक्तानें आपले सर्वांग माखून काढणाऱ्या नर-

राक्षसांना चौरदरवडेखोर-खुनी मारेकरी म्हणजे म्हणजे सुद्धां त्यांचा
गौरव करण्यासारखेच आहे तक्षक,-

पद-पतित पावना०-

अबल-तारणा ॥ बाहु-बल रणा ॥ देह देव नरा जाणा ॥ ध्रु० ॥ परि
स्वार्थी जो । जग जाळितो ॥ नर-राक्षसा त्या अधमा ॥ चिर वास
नरकी जाणा ॥ १ ॥

उद्भाम०: वेताल पोरी, हें पांडित्य तूं कोणाला शिकवीत आहेस, याची तुला कांहीं
शुद्ध आहे का ?

चंद्र० : सत्याचा उच्चार करतांना ही शुद्ध ठेवण्याचे कारण नाही. सत्य हें
नितांत निर्भय आहे आणि ते वाणीवाटे प्रगट होतांना प्रत्यक्ष कृतान्त
काळाचीही पर्वा वाळगीत नाहीं.

उद्भाम०: तर मग तुझ्या या वंडखोर वाणीला अडसर वाळून हें नितांत निर्भय
सत्य आम्हाला कायमचे जमिनींत गाडून टाकिले पाहिजे.

चंद्र० : खुशाल-अगदीं खुशाल गाडून टाका. सत्य हें सप्तपाताळाच्या तळाशी
जरी दडपले तरी तेथूनसुद्धां आपल्या घनगंभीर गर्जनेने सारा ब्रह्मांडगोल
हादरून टाकल्याशिवाय राहणार नाहीं.

उद्भाम०: सत्य काय करील तें आम्ही पाहून घेऊं पण तूं मात्र यापुढे आमच्या या
तलवारीची कामलतेजवळ नेहेमीं तरफदारीच केली पाहिजे, असा आमचा
तुला सक्त हुक्म आहे.

चंद्र० : या तलवारीची तरफदारी !

उद्भाम०: हो-हो-या तलवारीची तरफदारी !

चंद्र० : नाहीं. महाराज, या धडावर हें मस्तक कायम आहे तोंवर हिच्या तरफ-
दारीचा एक शब्दहीं या चंद्रकलेच्या वाणीवाटे निघणार नाहीं. या
जिव्हेत शब्दोच्चाराची शक्ति असेल तोंवर या आपल्या तलवारीचा भी
सदैव धिकारच करीत राहीन आणि हिचे तुकडे तुकडे होऊन ही धुळीला
मिळावी म्हणून परमेश्वरापाशीं सदासर्वकाल करुणा भाकीत राहीन.

उद्भाम०: तर मग तक्षक, या तलवारीची तरफदारी हिच्या तोंडून निघेपर्यंत
हिच्या हालचालीवर सक्त नजर ठेवा आणि कामलतेची व हिची भेट
होऊं देऊं नका. लळाईचा पुकारा होईपर्यंत हिची आणि कामलतेची गाठ
पडली, तर हिच्याएवजीं, तक्षक, प्रथम तुमची गर्दन मारली जाईल,
लक्षांत ठेवा. चला, घेऊन चला हिला येथून. यापुढे या कार्टीचिं हें काळे
तोंड पाहण्याची आमची बिलकुल इच्छा नाहीं.

चंद्र० : बाबा, माझे काळे तोंड यापुढे आपण पाहिले नाहीं तरी मला त्याची
फारशी फिकीर वाटत नाहीं. परंतु परमेश्वराच्या दरवारांत आपले तोंड

काळे होणार नाहीं, याची मात्र आपण जहर फिकीर ठेवा, अशी माझी आपल्या चरणांशी प्रार्थना आहे. परमेश्वराच्या दरबारांत नरभक्ष कराशांकरितां दया नाहीं—दंड आहे. आणि तोही भयंकर दंड आहे.

उद्घाम० : माथेफिरु धर्मवेडधांच्या सङ्क्या मेंदवांचून ज्याचे नुसतें अस्तित्वसुद्धा जगांत कुठे प्रत्ययाला येत नाहीं, त्याच्या दरबारांतील दंडाचे भय आम्हांला दाखवू नकोस. त्याचा दंड केवढाही भयंकर असला तरी उद्घामकेतूची तलवार जगांतील झाडून सान्या दुर्बलांना व अनाथांना आपले गुलाम केल्याशिवेद्य रहाणार नाहीं. पोरी या उद्घामकेतूची तलवार जगाच्या मैदानांत स्वैरपणानें संचार करीत आहे. तोंवर दुर्बलांना व अनाथांना कोणी पाठीराखा मिळेल, अशी आशा करणे व्यर्थ आहे,

चंद्र० : वावा, ही आपली भूल आहे.—

पद—तारा या दीन अबला या०

परमात्मा वालि पतितांचा ॥ परम करुण । अति कृपाल । प्रणतपाल ॥
कुजनां काल-काल साचा ॥ ध्रू०॥ अनय लवहि निरखितांची त्याचा ॥
सज्ज सबल कर सत्य—पालनी ॥ दमुनि अबला-छलका खला ॥ त्वरित
वारि सारा । भार पातकांचा ॥ १ ॥

उद्घाम० : वस. पुरे कर तुझे पांडित्य. तक्षक, घेऊन चला हिला. (तक्षक चंद्रकलेस घेऊन जातो). भुजंग, तुमच्यावद्दल नाहक संशय घेऊन तुम्हांला दुरुत्त-रांनी ताडण केल्यावद्दल आम्हाला फार वाईट वाटते.

भ० : वाईट वाटण्याचे कारण का ? सरकारांचे मन साफ झाले हे पाहून या दासाला फार धन्यता वाटते.

उद्घाम० : चला. आमच्यावरोबर कामलतेकडे चला. ती मागेल तें आश्वासन देऊन आम्हाला तिची समजूत आतां घातलीच पाहिजे. नाहीतर तडजोड हाणून पाडण्याचा आमचा डाव फसून आनंदखंडांत महायुद्धाच्या ज्वाला भडकवून सर्वंत्र कांतार साम्राज्यसत्ता प्रस्थापित करण्याची आमची महत्वाकांक्षा जागच्याजागीच पार जिरुन जाईल. तेव्हां ही तिने परत केलेली तलवार कसेंही करून फिरून तिच्या कमरेला लटकविण्याच्या कामीं आम्हांला तुमची मदत पाहिजे.

भ० : जशी सरकारांची इच्छा ! दास सेवेला हजर आहे. (उद्घामकेतू जातो). अखेर अडल्या नारायणानें गाढवाचे पाय धरलेच ! (भुजंग जातो).

प्रवैश तिसरा

(श्रीमज्जगद्गुरु श्री धर्मनिंद यांचा मठ. धर्मनिंद, सुरेंद्र, कल्पलता, दक्षिणात्य राजमंडळांतील राजे, इतर धर्मगुरु, संन्यासी इ. इ.).

सुरेंद्र : उदामकेतुने कांहीं तडजोडीचा मार्ग सुचविला आहे का ?

धर्मनिंद : छे ! तो कसला तडजोडीचा मार्ग सुचवितो ? तडजोडीच्या नांवाखालीं तो तुम्हांला शरणागति पत्करण्यास सांगणार आणि ती तुम्ही पत्करली नाहीं म्हणजे समेट मोडल्याचें खापर, तुमच्या डोक्यावर फोडून तुमच्या-विरुद्ध युद्ध पुकारणार. यापलीकडे या तडजोडीच्या खटाटोपांत कांहींही निष्पत्र व्हावयाचें नाहीं.

कल्प० : आम्ही तया अपेक्षेनेच येथें आलों आहोंत. कामलता एकाकी असती तर कदाचित् निराशेनें तिनें आपला हटू सोडला असता. परंतु कांतारसम्ब्राट तिच्या पाठीशीं युद्धाची लालसा धरून उभा आहे. तो तिला समेटाची कोणतीही शर्त मान्य करू देणार नाहीं, हें अगदी निश्चित आहे. (सेवक प्र. क.)

सेवक : कांतारसम्ब्राट उदामकेतु व राजकन्या कामलता यांच्या स्वान्या आल्या आहेत. आज्ञा होईल तर त्यांना आंत आणतो.

धर्म० : आण त्यांना आंत. (उदाम०, काम०, भुजंग व तक्षक प्र. क.) उदामकेतु व कामलते, तुमचें स्वागत असो ! या. या आसनांवर विराजमान व्हा. तुमचें कुशल आहे ना ?

उदाम० : स्वामींच्या कृपेने आम्ही सर्व आनंदांत आहोंत. स्वामींचे धर्मकार्य निविघ्नपणे चालले आहे ना ?

धर्म० : परमात्म्याच्या कृपेने धर्मसत्ता उत्तरोत्तर उत्कर्ष पावत आहे.

उदाम० : आनंद होतो हे ऐकून. धर्मसत्तेचा उत्कर्ष म्हणजे मानवजातीच्या सुखाचा विकास. तेव्हां तो सर्वांनाच इष्ट व प्रिय आहे. पण तडजोडीसंवंधानें आचार्यांनी काय विचार केला आहे ?

धर्म० : त्यासाठींच आम्ही तुम्हाला येथे समक्ष पाचारण केलेले आहे. राणी कल्पलता, तिच्या पक्षाची प्रमुख मंडळी आणि दक्षिणात्य राजमंडळांतील भूपाल, हे येथे आलेले आहेत. तेव्हां उभय पक्षांनी मोकळ्या मनानें विचारविनिमय करून तडजोडीनें या भांडणाच्चा निकाल लावून टाकावा, अशी आमची इच्छा आहे.

उदाम० : आणि आमचीही अशीच इच्छा आहे. आजच्या वैठकीत हें भांडण मिटवून टाकून कामलता आणि कल्पलता यांचा समेट घडवून आणल्या-वांचून येथून हालावयाचें नाहीं, असा आम्हीही निश्चय केला आहे.

आचार्य काय सांगू आपणाला ? मला रक्तपाताचा आणि मनुष्यसंहाराचा जात्याच इतका तिटकारा आहे की अगदी निकरावर प्रसंग आल्याखेरीज मी आपल्या तलद्वारार्चा वंद दिला करीत नाही; आणि नंतर सुद्धां तलवार पुनः म्यान केव्हां करीन, असे मला होउन जाते !

१ राजा : तर मग कैरवावर स्वारी करण्याचा आपला वेत अद्यापि नक्की झालेला नाहीं ?

उदाम० : विलकुल नाहीं. कैरव राजसिंहासनाचा मार्ग कामलतेला मोकळा करून देण्यांत आल्यास कैरवावरील स्वारीचा वेत या क्षणी सोडून देण्यास आम्ही तयार आहोत.

कल्प० : कैरव राजसिंहासनाचा मार्ग कामलतेला केव्हांही खुलाच आहे !

काम० : खुला आहे ? कोण म्हणते खुला आहे ?

सुरेंद्र : आम्ही म्हणतो खुला आहे ! कैरव प्रजाजनांची आराधना करून त्यांना सुप्रसन्न करून घेतल्यावर आपल्या मार्गात आड येण्याची कोणाची प्राज्ञा आहे ?

काम० : असें ! कैरव राजसिंहासनाचा मार्ग मला खुला आहे तो हा असा खुला आहे ! वा ! कैरवाध्यक्ष, आपल्या साळसूदपणाची तारीफ करावी तेवढी थोडीच आहे ! पण लावून मुळीला स्वयंवराचा हक्क वहाल करण्यांतलाच हा प्रकार आहे. पण स्वयंवराच्या नांवाखाली पणाची गुलामगिरी पत्करण्याइतकी मी खुली नाही. मला राज्य मिळाले नाहीं तरी चालेल. पण कैरवप्रजाजनांची आराधना करून त्यांच्या हाताच्या आधाराने कैरव राजसिंहासनाची पायरी चढण्यास ही कामलता प्राणीं तीही कवूल होणार नाहीं. कैरवराजसिंहासन माझे आहे आणि लोक-निर्णयाचा पण जिकल्यावांचूनच तें मला प्राप्त झाले पाहिजे.

कल्प० : तें कालवर्धी शक्य नाहीं. निदान ही कल्पलता जिवंत असेपर्यंत तरी तू ही आशा केव्हांही करू नकोस. उकिरड्यावर लोळणाऱ्या एखाद्या इवानाला जरी कैरव प्रजाजनांची आपला 'राजा,' म्हूळून पसंत केले तरी त्याच्या मस्तकावर सुद्धां मी हा कैरव राजमुगुट मोठचा आनंदाने ठेवीन. पण लोकांच्या संमतीवांचून कैरवराजसिंहावर आरूढ होण्याचा हांव धरून साक्षात इन्द्र जरी स्वगतीन भूतलावर अवतरला तरी त्याच्या मस्तकावर सुद्धां मी हा कैरवराजमुगुट स्वतः ठेवणार नाहीं व इतरांनाही ठेवूं देणार नाहीं.

उदाम० : असाच तुझा हट्ट असेल तर समेट होणे केव्हांही शक्य नाहीं.
सुरेंद्र : आणि समेट म्हणजे शरणागति असेल, तर असला अपमानास्पद समेट आम्हालाही नको आहे.

धर्म० : थोडे शांत व्हा—एकदम असे वैळीवर येऊ नका आपण या ठिकाणी भांडण भांडण्यासाठी एकव ज्ञालों नसूत भांडण मिटविण्यासाठी एकव ज्ञालों आहोत. तेव्हां अशा प्रसंगी प्रत्येक पक्षानें शांत वृत्तीच धारण केली पाहिजे.

संन्यासी : उदामकेतु महाराज, राज्याचा अर्धा वाटा कामलतेला दिल्यास त्याला तुमची कांहीं हरकत आहे ?

उदाम० : हा सवाल कामलतेला करणे अधिक युक्त होईल. मी काय—तिन्हाईत मनुष्य ! भांडणारे दोन्ही पक्ष ज्या गोष्टीला राजी होतील, ती गोष्ट मला केव्हांही मान्यच होईल !

१ राजा : ताईसाहेब, ही सूचना आपणाला कितपत पसंत आहे ?

काम० : मुळीच पसंत नाहीं—संपूर्ण कैरवराज्य माझ्या मालकीचे आहे व मला तें सर्व मिळालें पाहिजे. अर्ध्या वांटचावर मी संतुष्ट होणार नाहीं.

धर्म० : कामलते, असा भलताच हटु धरून हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागू नकोस. त्यांत कांहीं फायदा नाहीं. मिळत आहे तें मुकाटचाने घे, नाहींतर तुला कांहींच मिळावयाचे नाहीं.

काम० : पर्वा नाहीं. मिळालें तर सर्वच मिळालें पाहिजे—नाहीं तर मला कांहींच नको.

सुरेंद्र : तर मग सुईच्या अग्रावर मावेल एवढा मातीचा कणही तुला मिळणार नाहीं.

काम० : मिळेल किंवा नाहीं याचा निकाल लावण्यास उदामकेतु यांची तलवार समर्थ आहे.

उदाम० : होय—या प्रकरणाचा आपसांत निकाल न लागला तर उदामकेतूच्या तलवारीला निरुपायास्तव मध्ये पडणे भागच आहे.

सुरेंद्र : आपल्या तलवारीला भिडत कैरव आपल्या स्वयंनिर्णयाच्या हक्ककावर पाणी सोडण्यास तयार होतील असें समजू नका.

उदाम० : तर मग आचार्य, कैरवावर स्वारी करण्यावांचून आम्हाला उपायच राहिलेला नाहीं.

धर्म० : नाहीं मला वाटतें तुझ्या हातून हा मोठा प्रमाद घडत आहे.

उदाम० : माझ्या हातून प्रमाद घडत आहे असें जर आचार्यांना वाटत असेल, तर तो घडू नये म्हणून आचार्यांनी कैरवांना नमतें घेण्याचा उपदेश करावा.

धर्म० : कैरवांना नमतें घेण्याचा उपदेश आम्हो कसा करणार ? त्यांचा पक्ष न्यायाचा, सत्याचा व धर्माचा आहे; आणि न्यायाला अन्यायापुढें,

सत्याला असत्यापुढे आणि धर्माला अधर्मपुढे मान वाकविष्ण्यास सांगणे म्हणजे धर्माची, धर्मसिंहासनाची आणि धर्मचार्याची अधोगति आहे.

काम० : तर मग आमचा पक्ष अन्यायाचा, असत्याचा व अधर्माचा आहे, असाच आचार्याचा अभिप्राय दिसतो !

धर्म० : त्यावदल आमच्या मनाला तिळमात्रही शंका नाही. कैरव प्रजाजनांच्या स्वातंत्र्यावर तुम्ही हा धंडधडीत दरवडा घालीत आहांत-त्यांच्या जन्म-सिद्ध हक्कांची पायमल्ली करीत अहात !

काम० : राजा निवडणे हा कांहीं प्रजांचा जन्मसिद्ध हक्क नाही. राजा हा ईश्वरनिर्मित आहे. तो कोणाकडून निवडला जात नाहीं व त्याला कोणी निवूऱू शकत नाहीं.

धर्म० : पण राजाप्रमाणे प्रजासुद्धा ईश्वरनिर्मितच आहेत. राजे आजपर्यंत ईश्वरनिर्मितपणाचा हक्क उपभोगीत होते, तो केवळ प्रजांच्या मूक संमतीनेच उपभोगीत होते. प्रजांची मूक संमति नसती तर ईश्वरनिर्मित-पणाच्या हक्कावर राजसिंहासनांचा उपभोग राजांना एक क्षणभरही घेतां आला नसता.

सुरेंद्र : शिवाय कैरवेश्वरानें हा हक्क आपखुषीनें प्रजांना बहालही केला होता.

काम० : पण कैरवेश्वराला हा हक्क प्रजांना बहाल करण्याचा अधिकारच काय होता ? कैरव राज्य कांहीं कैरवेश्वरानें स्वप्रप्राक्मानें संपादन केलेले नव्हते.

धर्म० : नसेल. परंतु प्रजांचे जन्मसिद्ध हक्क प्रजांना बहाल करण्याचा प्रत्येक राजाला अधिकार आहे. नव्हे-तो प्रत्येक राजाचा परमपवित्र धर्म आहे.

काम० : मी हा धर्म ओळखीत नाहीं.-

सुरेंद्र : तर मग आम्हीही आपल्याला ओळखीत नाहीं.

उदाम० : ओळखीत नाहीं ? काय मजाल आहे ओळखीत नाहीं ? उदामकेतूची तलवार तुमच्या डोळ्यावर चढलेली धूदी झाडून टाकून तुम्हाला कामलतेची ओळख पटवून दिल्याशिवाय रहाणार नाहीं.

धर्म० : नाहीं-उदामकेतु, नाहीं. भलत्याच दुराग्रहाला पेटून रक्तपाताला व मनुष्यसंहाराला उद्युक्त होणे, हा तुझ्यासारख्या समर्थाचा आचार नाहीं-धर्म नाहीं.

उदाम० : आचार्य, म्हातारी मेल्याचे दुःख नाहीं पण काळ सोकावतो, त्याला जपलेच पाहिजे. राजांच्या कपाळीं प्रजांची गुलामगिरी माझून त्यांच्या ईश्वरदत्त हक्कांची पायमल्ली करणारें हे पाखंड मत कैरवाची सीमा ओलांडून सर्वत्र स्वैर संचार करूं लागले, तर सांप्रत पृथ्वीवर नांदत

असलेल्या सर्व राजकुलांचा समूळ उच्छेद होऊन सर्वत्र एकच हाहा:कार माजेल. तेव्हां अदिल राजवंशाच्या मूळावर घाव घालणारें हे अमानुप तत्व भूगभांचे आच्छादन फोडून दाही दिशांनी आपल्या शाखांनी फोफावू लागले नाहीं, तोच त्याचा मूळांतच नाश करणे मला अवश्य आहे. हा झगडा केवळ दोन व्यक्तीमधील लढाच्या स्वरूपाचा असता तर मी त्याकडे दुंकूनही पाहिले नसते. पण हा दोन तत्वांचा झगडा आहे; आणि ज्या तत्वाचा मी अभिमानी आहे, त्याच्या संरक्षणार्थ मला माझी तलवार म्यानंदून वाहेर काढण्याशिवाय उपायच राहिलेला नाही.

कल्प० : तत्वाभिमानाचे हे तुमचे नुसते दोंग आहे. हा झगडा केवळ खासगी स्वरूपाचा असता तरी देखील संधि साधून तुम्ही या भांडणांत आपला हात खाचीने शिरकविलाच असतात !

उद्घाम० : कशासाठी ? हा नसता उपद्रव्याप करण्यापासून आम्हाला काय फायदा होता ?

कल्प० : कशासाठी ? काय फायदा होता ? उद्घामकेतु महाराज, आपल्या या निरपेक्षपणाच्या कांगाव्याचा अर्थ न कळण्याइतके आम्ही मूर्ख आहोत, असे समजू नका. दक्षिणेकडील दुर्बल राष्ट्रे आज कित्येक वर्षे तुमच्या डोळचांत खड्यासारखी खुपत आहेत आणि कांही तरी निमित्तानें त्यांना युद्धांत खेचून, तुडवून टाकण्याचा तुमचा इरादा महशूर आहे.

उद्घाम० : तुझा माझ्यावर हा मिथ्यारोप आहे. दक्षिणेकडील राष्ट्रांच्या नाशाची वुद्धि आमच्या चित्तांत आजवर कधीं नांदलेली नाहीं आणि आजही ती नांदत नाहीं. इतकेच नव्हे तर आजसुद्धांमी जो कैरवावर हत्यार उपसंध्यास तयार झालों आहें तो सुद्धां कैरवांचा नाश करावा म्हणून तयार झालों नाहीं. तर या पांच भूमताचा समूळ उच्छेद करावा, म्हणून तयार झालों आहें. कैरव जर या मताचा त्याग करून कामलतेचा परंपरेने सिद्ध असलेला ह्वक मान्य करण्यास तयार होतील, तर या क्षणी हत्यार खाली ठेवण्यास आमची तयारी आहे.

सुरेंद्र : नाही कैरवाकडून ही शर्त केव्हांही मान्य केली जाणार नाहीं. राजा व प्रजा यांच्यामधील संवंध कैरव राष्ट्रांतील थोर पुरुषांनी निश्चित करून टाकले आहेत; आणि तेच यापुढे कायम राहिले पाहिजेत. परंपरेच्या हवकाने कामलतेच्या मस्तकावर कैरव राजमुगुटाची स्थापना करणे म्हणजे आपण माणसें नसून जनावरे आहोत, अशी कैरवांनी कवुली देण्यासारखे आहे. इतर देशांतील लोकांना आपली गणना

जनावरांच्या कोटींत करून घेण्यांत भूषण वाटत असेल, पण कैरवांना ते भूषण वाटत नाहीं.

काम० : खोटी-साफ खोटी गोष्ट. आपण बडबडत आहांत यांतील एक अक्षरही कैरवांना मान्य नाहीं. आज पिढ्यानुपिढ्या प्रजा ज्या मारगांने चालत आल्या आहेत, त्या तो एकाएकीं कशा सोडतील ? तुम्हा स्वार्थलंपट चोरांचेच हें सारें कारस्थान आहे. मला कैरव राजसिंहासनाची प्राप्ति होऊं नये, अशी तुमची सर्वांची इच्छा आहे आणि म्हणून तुम्ही सर्वांनी लोकनिर्णयाचें हें थोतांड उभें केले आहे. लोकांचा त्याच्याशीं काडी-इतकाही संबंध नाहीं. तुम्ही जर हा नसता घोटाळा देशांत माजविला नसता, तर कैरवेश्वरानें ही बाब लोकनिर्णयावर केव्हांहीं अवलंबून ठेविली नसती आणि लोकांनीही माझ्या जन्मसिद्ध हक्काला धक्का पोहोंचविण्याचें साहस केले नसते.

कल्प० : असेंच असेल तर हा घे-हा मुगुट मी आचार्यांच्या पायांवर अर्पण करते. तू अशीच्या अशी देशांत जा आणि लोकांचा यर्त्कचितही अडथळा न होतां सहजासहजीं कैरव राजसिंहासनाचा कवजा तुला घेतां आला तर तो घेऊन या मुगुटावर आपला हक्क शावीत कर. तुझ्या मार्गांत कोणत्याही प्रकारचें विधन उपस्थित होऊं नये, म्हणून आम्ही सारे स्वार्थलंपट चोर आचार्यांच्या मठांत-आचार्यांच्या पहाऱ्यांत नजरकैदा-प्रमाणे रहाण्यास तयार आहोत. हा घे-हा मुगुट मी काढून ठेवला. (तसें करते). एकटी जा, वाटल्यास उद्दामकेतु महाराजांना बरोबर घेऊन जा-वाटल्यास स्वसंरक्षणापुरते सैन्य बरोबर ने-माझी मुळींच हरकत नाही

सुरेंद्र : जा-जा-स्वयंनिर्णय हें आम्ही उभारलेले थोतांड आहे का हा लोक-मताचाच परिणाम आहे, यावहल आपली खात्री करून घेऊन उद्दामकेतु महाराजांचाही भ्रम दूर कर. जा-या क्षणीं लोकमत अजमावण्या-साठीं जा.

काम० : नाहीं. हा मुगुट मस्तकावर धारण केल्याशिवाय अशा रीतीने लोकमत अजमावण्यासाठी मी कैरवांत पाऊल टाकणार नाहीं. मला पहिल्यांदा राजमुगुट पाहिजे आहे-लोकमत नको आहे. राजयारूढ ज्ञात्यावर मी लोकमताचा हवा तेवढा गौरव करीत-अगोदर करणार नाहीं.

उद्दाम० : बरोबर आहे, अशा रीतीने लोकमत अजमावणे म्हणजे आपल्या जन्म-सिद्ध हक्कावर तिलांजलि देण्यासारखे आहे. तुम्ही म्हणतां त्याप्रमाणे हें कदाचित् तुम्ही उभारलेले थोतांड नसेलही. परंतु तें कोणीही

उभारलेले असले तरी एक थोतांड आहे, आणि त्याचा नायनाट आम्हांला केलाच पाहिजे.

कल्प० : तर मग युद्धाचा मार्ग तुम्हाला खुला आहे. कैरव लढतील व मरतील !

परंतु जिवंत असेपर्यंत आपल्या जन्मसिद्ध हक्कावर पाणी सोडण्यास तयार होणार नाहींत.

उद्दाम० : तर मग आचार्य, या थणापासून कैरवाविरुद्ध आम्ही युद्ध पुकारले आहे.

धर्म० : तू कैरवाविरुद्ध युद्ध पुकारलेस तर आम्हालाही तुळ्याविरुद्ध धर्मयुद्धाचें निशाण उभारणे भाग पडेल.

उद्दाम० : काय ? माझ्याविरुद्ध आपणाला धर्मयुद्धाचें निशाण उभारणे भाग पडेल ?

धर्म० : होय. त्यावांचून आम्हांला गत्यंतर नाहीं.

उद्दाम० : पण धर्माचा या भानगडीत संबंध काय ?

धर्म० : धर्मनिं कैरवांच्या स्वयंनिर्णयाच्या हक्काला आपली संमति दिली आहे आणि त्या हक्कावर जर कोणी घाला घालूं पाहील, तर त्याचा प्रतिकार करणे, हें धर्मसिहासनाचें कर्तव्यच आहे.

उद्दाम० : मला वाटते, आचार्य या कृत्यानें धर्मसिहासनाला प्राणसंकटांत घालीत आहेत.

धर्म० : प्रबलांच्या जुलुमापासून दुर्बलांचें संरक्षण करीत असतां धर्मसिहासनावर प्राणसंकट ओढवले तर त्यात धर्मसिहासनाच्या जीविताचें सार्थकच आहे.

उद्दाम० : उद्दामपणाबद्दल दुर्बलांना प्रबलांकडून घडणाऱ्या न्याय शासनाला दुर्बलांवर होणारा प्रबलांचा जुलूम असें खोटेच नांव देऊन धर्मसिहासनानें आपल्या अन्याय आणि अधर्म्य वर्तनाचें समर्थन करणे आणि दुराचरणी दुर्बलांचा पक्ष घेऊन, मूढपणानें, आपले जीवित हक्काक धोक्यांत घालणे ही शुद्ध आत्महृत्या आहे. तेव्हां धर्मयुद्धास सज्ज होण्यापूर्वी आचार्यांनी चांगला विचार करावा आणि कैरवांसारख्या क्षुद्र पामरांचा कैवार घेऊन आमच्यासारख्या समर्थाशीं सामन्याला उभें रहाण्याचा आग्रह न घरतां, धर्मसत्तेच्या अनिवार होऊं पहाणाऱ्या महत्त्वाकांक्षेला वेळीच लगाम घालावा. यांतच धर्मसिहासनाचा मान आहे—यातच धर्मसिहासनाचा गौरव आहे.

धर्म० : छे—हे कदापि शक्य नाहीं. धर्म हा समाजाचा पिता—समाजाचा त्राता—समाजाचा शास्त्र आहे. तो जर प्रबलांकडून दुर्बलांचा होत असलेला छळ निमूटपणे सहून करील अगर भयानें वा लोभानें प्रबलांचा पुरस्कार करून समाजविव्यंसनाच्या पापकमीत त्यांना सहाय्य

होईल, तर त्याने 'धर्म' हें पवित्र नांव तरी धारण कां करावें? अनाथ अनाश्रितांचा जुळमी प्रबलांपासून बचाव करण्याची ज्यांना हिंसत नसेल, तीं नामद धर्मसिहासने कावळचाप्रमाणे शतावधि वर्षे पृथ्वीवर जिवंत नांदण्यांत अर्थ काय? त्यापेक्षां अशा कर्मभृष्ट, धर्मनष्ट, नादान धर्मसिहासनाचे तुकडे होऊन तीं धूळीला मिळालीं तरी बेहत्तर!

उदाम० : आचार्य, नका—नका—धर्मसत्तेला आपल्या श्रेष्ठ पदावरून खालीं ओढून या हीन कर्मला प्रवृत्त करू नका. धर्म हा शांततेचा पुरस्कर्ता आहे; युद्धाचा प्रवर्तक नाही.

धर्म० : परंतु त्यावरोवरच तो जुलमाचा व वलात्काराचाही सहाय्यकर्ता नाहीं. त्याला शांतता प्रिय आहे, व तीची प्रस्थापना करण्यासाठीच त्याचा अवतार आहे. परंतु शांतता म्हणजे स्मशानशांतता, मात्र खास नाहीं. स्मशानशांतता ही जगाची मृतावस्था आहे—प्रलयावस्था आहे. तेव्हां ती जगांत नांदण्यापेक्षां जग हें अष्टौप्रहर भीषण युद्धाच्या प्रचंड ज्वालांनी धडाडत राहिले, तरी त्यावृद्ध धर्मला तिळमात्राही विषाद वाटावयाचा नाहीं.

उदाम० : आचार्य, धर्मयुद्ध झालें तरी तें युद्ध आहे; आणि युद्धांत यशाचा कांटा दुर्बलांच्या वाजूकडे कधींही झुकत नाहीं, हा दुनियेचा नित्याचा अनुभव आहे. तेव्हां कैरवांच्या संरक्षणार्थ या धर्मसंग्रामांत धर्मसिहासनाने आपले शक्तिसर्वस्व खर्ची घातलें तरी या उदामकेतुच्या प्रचंड लष्करी सामर्थ्यांपुढे त्याचा क्षणमात्राही टिकाव लागणार नाहीं, ही खात्रीं असू द्या.

धर्म० : परंतु लष्करी सामर्थ्य हेच कांही जगांत एक अद्वितीय सामर्थ्य नाहीं. त्याहून अधिक प्रभावशाली अशीं दुसरींही अनेक सामर्थ्ये या ईश्वरी सृष्टींत नांदत आहेत; आणि त्यांच्याशीं तुलना करून पाहिली असता तुझ्यासारख्या एखाद्या चक्रवर्ती सग्रामाचें प्रचंड भौतिक लष्करी सामर्थ्य त्यांच्या पासंगालाही पुरणार नाहीं.

उदाम० : या वलगना फोल आहेत. जगांतील सर्व सामर्थ्याना प्रसविणारी आदिशक्ति ही तलवार आहे आणि ती एकदां म्यानांतून बाहेर पडून भूतलावर तांडव करू लागली, म्हणजे जगांतील इतर सर्व प्रभावशाली सामर्थ्याना जागच्याजागीच्च पटापट प्राण सोडावे लागतील.

धर्म० : तलवारीची ही तुझी तरफदारी व्यर्थ आहे. या निर्जीव पोलादी पात्यानेच जगाची उल्थापालथ होणे शक्य असतें, तर घंटांनीही जगाचा रंग सहज पालटून टाकला असता. परंतु पुरुषाधर्चिं मूळ पौरुषांत आहे—पोलादांत नाहीं; आणि पौरुषाचें अधिष्ठान आत्मसामर्थ्य आहे—

देहसामर्थ्य नाहीं. तेव्हां उदामकेतु, आम्ही तुला पुनः एकवार वजावून सांगतों कीं तूं हा हट्ट सोड आणि कैरवावर स्वारी करून दक्षिणेत युद्धाग्नीच्या ज्वाला न भडकवितां रक्तपाताच्या आणि मनुष्यसंहाराच्या भयंकर पापी साहसापासून समजसपणानें परावृत्त हो. यांतच तुझें आणि तुझ्या राष्ट्राचें परमकल्याण आहे. नाहीं तर दुर्बलांच्या संरक्षणार्थ आम्हांला, उन्मत्तांचे दमन करणारा आपला धर्मदंड तुझ्यावर फेकण्यावांचून गत्यंतर रहाणार नाहीं, लक्षांत ठेव.

उदाम० : आपल्या धर्मदंडाचा धाक बाळगिण्याइतका हा उदामकेतु वेहिमती किंवा कमकुवत नाहीं. असले एक सोडून छपन्न धर्मदंड जरी माझ्यावर भिरकाविण्यांत आले, तरी त्या सर्वांचे निमिषाधीर्त चूर्ण करण्याचे अमोघ सामर्थ्य या उदामकेतुच्या बाहूत वसत आहे. या उदामकेतुची वक्रदृष्टि ज्ञाली नाहीं, तोंपर्यंतच हीं धर्मसिहासनें, हे धर्मदंड आणि हे धर्मंगुरु मोठच्या ढौलानें जगांत मिरवीत आहेत म्हणून समजा. परंतु याच्या निस्सीम धर्मनिष्ठेचा कायदा घेऊन जर तुम्ही त्याला नाहक चिडवाल, तर तुमच्या चिंधडच्या उडविण्याला या उदामकेतुला एका क्षणाचाही विलंब लागणार नाहीं, हे खूप समजून असा.

धर्म० : तर मग उन्मत्ता, हा पहा-हा पहा, मी आतांच तुझ्या उदाम मस्तकावर आपल्या धर्मदंडाचा पहिला प्रहार करतों. सांभाळ. हे आनंदखंडांतील धर्मनिष्ठ भूपालहो, धर्मज्ञा अमान्य करून या उदामकेतुनें आनंदखंडांतील या सर्वश्रेष्ठ धर्मसिहासनाचा अपमान केला आहे; आणि परस्वापहाराच्या निंद्य कर्मपासून परावृत्त न होतों दीनदुर्वलांच्या नाशाचे अघोर कर्म अमानुषपणे सुरुं ठेवण्याचा निश्चय करून या सैतानानें धर्मद्रोह आरंभिला आहे. तेव्हां सर्वश्रेष्ठ धर्मसिहासनाचे अधिपति या नात्यानें आम्ही आपणा सर्वांस असे जाहीर करतों की आजपासून आम्ही, उदामकेतु व अखिल कांतारसमाजांविरुद्ध धर्मयुद्ध पुकारले आहें. (जयजयकार)–आणि आमचीं आनंदखंडांतील सर्व धर्मनिष्ठ राजामहाराजांना अशी आज्ञा आहे कीं त्यांनी क्षणाचाही विलंब न लावतां आपल्या सर्व सेनासाहित्यासह समरांगणावर धर्मसेवेप्रीत्यर्थ आमच्या धर्मयुद्धाच्या निशाणाखालीं येऊन दाखल व्हावें.

(धर्मनिंदाचा जयजयकार.—पडदा पडतो.)

अंक दुसरा समाप्त



अंक तिसरा

प्रवेश पहिला

कांतारांची छावणी. उद्भामकेतूच्या तंबूसमोरील भाग.
(तक्षक व चंद्रकला)

चंद्र० : तक्षक, हा एवढा गोंगाट कसला ?

तक्षक : लढाईच्या मैदानावरील जयघोषाचा असावा, असें वाटते.

चंद्र० : जयघोष ! कोणाचा जयघोष ? कांतारांचा की कैरवांचा ?

तक्षक : अस्पष्टतेमुळे नीट कळत नाही. पण कांतारांचाच असला पाहिजे असा माझा सूर वहातो.

चंद्र० : तुमचा सूर नेहेमींच तसा वहात असतो. पण अनुभव मात्र कधीच तसा येत नाही.

तक्षक : पण आज माझा सूर-माझे भविष्य-खात्रीने खरें होणार. कारण दाक्षिणात्य राजमंडळांतील प्रमुख भूपालांनी जयाचा वाटा आज आमच्या पदरांत टाकण्याचे आम्हाला वचन दिलेले आहे.

चंद्र० : मित्रांची मान कापणारे मांग शत्रूचीही मान कापणार नाहीत, असा भरंवसा धरून नका. दगलवाजीला चटावलेला स्वभाव दरयाच्या वेळी आपपर भाव ओळखीत नाही.

तक्षक : पण थांवा. तो भुजंग इकडे येत आहे. तो रणांगणावरील इथंभूत हकिकत आपल्याला सांगेल. ती आधीं ऐकूं या (भुजंग येतो). भुजंग, काय खबर ?

भुजंग : खबर काय विचारतां ? फत्ते-फत्ते-टोलेजंग फत्ते ! आनंद-आनंदी-आनंद-जिकडे तिकडे आनंदी आनंद ! कैरवांचा पार कडशा पडला-पुरी दाणादाण उडाली ! इतकेंच नव्हे, तर सुरेंद्र आपला कैदी झाला !

चंद्र० : काय ? सुरेंद्र कैदी झाला ?

भुजंग : होय. सुरेंद्राला कामलतेने गिरफदार केले-धर्मयुद्धाचे निशाण कामलतेच्या पायाखाली तुडविले गेले-धर्मनिंदाचे नाक कामलतेच्या तरवारीने साफ कापले गेले !

तक्षक : भले शाबास ! भले बहादूर ! वारे कामलता-वारे कामलता !

भुजंग : तक्षक, कामलतेचा आजचा पराक्रम म्हणजे काय विचारता ? अगदी साक्षात्-मूर्तिमंत पराक्रमच तो ! नुसता कहर-नुसता गहजव-नुसता प्रलय ! कालस्वरूपिणी आदिमायाच जगत्संहाराला सज्ज झाली आहे, असा भास होत होता ! अहाहा ! काय तें चापल्य-काय ते चांचल्य-काय तें कौशल्य ! सारेच विलक्षण-सारेच अलौकिक ! तलवार नुसती विजलीसारखी चमकत होती. क्षणांत या टोंकाला तर क्षणांत त्या टोंकाला ! नजर ठरणे मुळील झालें होते ! मी तर तिचा हा पराक्रम पहात-दूर दगडासारखा तटस्थ उभा होतो. महिंषासुरमर्दनाच्या वेळी साक्षात् महाकाली भवानीने सुद्धां असा युद्धचमत्कार करून दाखविला नसेल ! (पड्यांत कामलतेचा जयजयकार). पहा-पहा-तक्षक, माई-साहेब, पहा-सुरेंद्राला वेळन विजयिनी कामलता इकडेच येत आहे. पहा, आणि मी वर्णन केले, त्यांत एक अक्षर खोटे आहे कां सांगा. पहा-तलवार रक्तानें भरलेली-हात रक्तानें माखलेले-सर्वांग रक्तानें न्हाऊन निघालेले ! रक्त-रक्त ! आजूबाजूला-मार्गेपुढे-खालीवर-सर्वत्र दुष्प्रानाचें रक्त ! अहाहा ! साक्षात् संग्रामदेवता-प्रत्यक्ष संहारशक्ति ! हिची ही भीषण आणि भेसूर मूर्ति पाहून साक्षात् मृत्यूच्या सुद्धां छातीत भितीनें धडकी भरेल ! मग माणसें पटापट प्राण सोडतील यांत नवल काय ? जय कामलता-जय महिंषासुरमर्दनी-जय आदिशक्ति भवानी ! वोला, तक्षक, कामलतेचा जय वोला. माईसाहेब, कामलतेचा जय वोला.

चंद्र० : तेवढा उद्योग तुम्हीच चालूं ठेवा. तुमचा जन्मच त्यासाठी आहे. मला त्या चांडाळणीचं मुखावलोकन करण्याची इच्छा नाही. (जाऊ लागते).

भुजंग : हां-हां-हां माईसाहेब-माईसाहेब, हा कामलतेचा अपमान आहे-उपमर्द आहे ! यावेळी आपण पुढे होऊन या संग्रामदेवतेचे-या विजयश्रीचे-प्रेमादरपूर्वक स्वागत केले पाहिजे-तिचा सत्कार केला पाहिजे-तिचा जयजयकार केला पाहिजे !

तक्षक : भुजगांचे म्हणणे यथार्थ आहे. आपण युवराजी आहांत व सम्राटांच्या गैरहजिरींत हा आपलाच अधिकार आहे.

चंद्र० : तक्षक-भुजंग, हे सर्व अधिकार मी तुम्हालाच बहाल करतें. तुमच्या-सारखे लाळघोटे लुंब्रेच या अधिकाराला पात्र आहेत. तेव्हां जा. त्या तुमच्या संग्रामदेवतेला तुम्हींच सामोरे जा आणि त्या विजयश्रीच्या पायावर साढ्यांग दंडवत घालून आपल्या नरजन्माचे सार्थक करून घ्या.

मला तिचे स्वागत करावयाचे नाही—तिचा सत्कार करावयाचा नाही—आणि जयजयकार तर मुळीच करावयाचा नाही. (जाते).

भुजंग : तक्षक, पहा—पहा—पुनः राजद्रोह—मुनः साम्राज्यद्रोह ! सम्राटांच्या मेहेर-बानीचा दुरुपयोग—सम्राटांच्या कृपेची पायमली ! अक्षम्य—अगदीं अक्षम्य—विलकुल अक्षम्य ! आपण या बाबत सम्राटांकडे तक्कार केली पाहिजे. दर वेळी उमंटपणा—दर वेळी उद्घटपणा—म्हणजे याचा अर्थ काय ?

तक्षक : अहो, पण करावयाचे काय ? जित्याची खोड मेल्याशिवाय थोडीच जाणार ?

भुजंग : जित्याची खोड जिवंतपणीं जर तुम्हाला घालवितां आली नाही, तर—तुम्ही एवढे जहांबाज मुत्सदी कसले ? मी तर मेल्याची सुदां खोड जिवंतपणीं घालवून दाखवीन—सोडणार नाहीं.

तक्षक : ते सम्राट जाणोत आणि त्यांची ती मूलगीं जाणो. एकदां अदूल वडल्यावर आपल्याला पुनरपि या भानगडीत पडण्याचे कारण नाहीं. चला—ती कामलता आली. तिचे स्वागत आपण करू या आधीं.

(जयजयकारांत कैदी सुरेंद्रासह कामलता प्र. क.)

तक्षक }
भुजंग } : विजयशालिनी राणी कमलतेचा जयजयकार असो !

काम० : तक्षक—भुजंग, कोठे आहेत ? उदामकेनु महाराज कोठे आहेत ? बोलवा, त्यांना एकदम येथे बोलावून आणा. मी वेमान आहें—नामदं आहे—नादान आहें, असे म्हणून सम्राटांनी माझा अपमान केला आहे. तेव्हां कामलता वेमान नाहीं—नामदं नाही—नादान नाहीं, मर्द आहे—नव्हे सवाई मर्द आहे आणि आपल्या इमानावर शावृत आहे, यावदल सम्राटांना आपलो खात्री करून घेऊ द्या.

भुजंग : हे दिग्पिजयिनी संग्रामदेवते, थोडी शांत हो. राजमंडळांतील राजांचा पराभव करून सम्राटांची स्वारी—ही पहा—इकडे तुझ्या स्वागतार्थ लग-बगीनें येतेच आहे. तेव्हां तोंपर्यंत तू आमच्याच स्वागताचा स्वीकार कर.

काम० : (स्व०) सुरेंद्रांशीं बोलावेसे वाटते. पण त्यांच्याकडे डोळे वर करून पाहण्याचीच छाती होत नाहीं. देवा, ज्या जिवाची ओढ मला रात्रंदिवस घायाळ करीत आहे, त्याची माझ्या हातून आज अशी विटंबना बहावी काय ? खरोखर, शिरावर वीज कोंसळून या वेळीं मला मृत्यु येईल तर मी आपल्याला मोठी भाग्यवान समजेन. पण माझ्यासारख्या अधमाधम पापिणीला असा सुखासुखी मृत्यु कसा येणार ? अनंत हाल अपेष्टांनी होरपळून—भाजून—तडफडतच मला मेले पाहिजे ! धिकार—कामलते,

धिःकोर असो तुला आणि तुळ्या असुरी राज्यलालसेला ! (पड्यांत उदामकेतूचा जयजयकार). (पाहून) पण हा सैतान आलाच इकडे. याला पाहिले कीं माझ्या पायांची आग एकदम मस्तकाला जाऊन पोहोचतें. चांडाळाने माझ्या सोन्यासारख्या जीविताची पार राखरांगोळी करून टाकली ! (पुनः जयजयकार. उदाम० प्र. क.).

उदाम० : कामलते, आजच्या तुळ्या लोकोत्तर विजयाबद्दल आम्ही तुझें अत्यंत प्रेमपुरस्सर अभिनंदन करितों.

काम० : मी आपली आभारी आहे. राजाधिराज, हा कांतारसम्राटांचा व साम्राज्याचा कट्टा दुसमान मी आपल्या स्वाधीन करत्यें, त्याला राजाधि-राजानीं आपल्या ताव्यांत घ्यावा.

उदाम० : ठीक आहे. सुरेंद्र, कैरवासारख्या दुर्बल पामराच्या राज्यकारभारांत ढवळाढवळ करण्याचा कांतारसम्राटासारख्या प्रबल समर्थाचा ईश्वरददत्त हक्क आतां निर्विवाद शावीत झाला की नाहीं ?

सुरेंद्र : बिलकुल नाहीं. कालाची आयुमर्यादा अमर्याद आहे. आणि दुर्बलांचा पाठीराखा परमेश्वर अद्यापि मृत्युच्या दाढेखालीं रगडला गेलेला नाही. तेव्हां कालस्वरूपी परमेश्वराच्या हयातीपर्यंत तरी दुर्बलांना भक्षण करण्याचा प्रबलांचा हक्क निर्विवादपणे शावीत होणे बिलकुल शक्य नाहीं.

उदाम० : कैरव लोकसत्तेच्या प्रेतावर पाय देऊन कामलता जेव्हां कैरव राजसिंहासनावर आरूढ होईल, तेव्हां हा हक्क निर्विवादपणे शावीत झाल्याबद्दल तुलाच काय, पण सान्या जगाला कबुली द्यावीच लागेल.

सुरेंद्र : पण कामलता आणि राजसिंहासन यांच्यामध्यें असलेले शतावधि योजनांचे महदंतर आजच्या आकस्मिक विजयाने कापले गेले आहे, असें समजू नका. कामलतेपासून राजसिंहासन अद्यापिही पूर्वीइतकेच दूर आहें; व तें जवळ येईपर्यंत राजसत्तेचा पुरस्कार करणाऱ्या अनेक बलाढच राजामहाराजांचे मुगुट धूळीला मिळविले जातील हे पक्के लक्षांत असू द्या.

उदाम० : कामलतेच्या हातांत तळपणारी ही कांतारसम्राटाची प्रखर पराक्रमी तलवार, कोणी काय लक्षांत ठेवावें, हें सर्वे जगाला आज कंठरवाने जाहीर करतेच आहे.

सुरेंद्र : पण जगाने या सैतानी तलवारीचा पराक्रम आजवर अनेकवार जोखून पाहिला असल्यामुळे तिच्या आक्रोशाकडे ते क्षणमात्रही लक्ष देणार नाहीं.

उद्दाम०: लक्ष देणार नाहीं तर त्यांचे प्रायश्चित्त जगाला अनंतकाल भोगावें लागेल; सुटणार नाहीं ही तलवार कालाची साक्षात् संहारशक्ति आहे; आणि हिच्या इषान्याचा जगाकडून अनादर केला जाईल तर जगाला कालाच्या दाढेखालीं रगडले जावें लागेल.

सुरेंद्र : जग कालाच्या दाढेखालीं रगडले जारें का ही तलवार कालाच्या पायाखालीं तुडविली जाते, याचा निकाल लवकरच लागेल. निरपराधी दुर्वलांचे रक्त पितांना गोड लागले तरी पचवितांना तें आंतडी पिळून काढल्यावांतून सोडील नाहीं.

उद्दाम०: ठीक आहे—पाहूं या. प्रवलदुर्वलांच्या या झगड्यांत दुर्वलांच्या रक्तांचे सामर्थ्य अधिक आहे, कां ते प्राशन करणाऱ्या या तलवारीचे सामर्थ्य अधिक आहे, तें प्रत्यक्ष अनुभवानें नकारी अजमावून पाहूंच या. कामलते, सुरेंद्र कैंदी आमचा असला तरी गुन्हेगार तुझा आहे. तेव्हां तुझा विश्वासघात करून तुला देशोधडीला लावल्यावहूल या हरामखोराला कोणत शासन करावयाचे, याचा निर्णय आम्ही तुझ्याच मर्जीवर सोंपवितो. चांगला विचार कर आणि तुझा निश्चय काय होतो, तो तीन दिवसांच्या आंत आम्हाला कळीव. तोंपर्यंत सेनापति, याला तुमच्या लष्करी तुरुंगात चांगल्या बंदोबस्तानें नेऊन ठेवा.

(सेनापति सुरेंद्रास घेऊन जातो).

काम० : महाराज, सुरेंद्राला पराभूत करून व आपल्या स्वाधीन करून मी आपली प्रतिज्ञा पूर्ण केली आहे. तेव्हां ही तलवार महाराजांनी आतां परत घ्यावी व मला युद्धाच्या जबाबदारीतून मुक्त करावें.

उद्दाम० : युद्धाच्या जबाबदारीतून मुक्त करावें? छे! सुरेंद्र आमच्या हस्तगत झाला असला तरी कल्पलता आणि धर्मानंद यांचा अद्यपि निकाल लागला नसल्यामुळे, ही तलवार परत घेऊन युद्धाच्या जबाबदारीतून तुला आम्हांला मोकळे करतां येत नाहीं.

काम० : नाहीं. आपण मला या जबाबदारीतून मोकळे केलेंव पाहिजे व आपल्याला तसें करावेंच लागेल. यापुढे रणक्षेत्रावर पाऊल टाकण्याची माझी बिलकुल इच्छा नाही.

उद्दाम० : कां? रागाच्या भरांत आमच्या तोंडून चार दोन कठोर शब्द निघून गेले, म्हणून तुला इतका संताप आला आहे का?

काम० : होय. म्हणूनच मला इतका संताप आला आहे. मला आश्रय देऊन माझें कार्य आपण शिरावर घेऊलें असलें तरी तेवढ्यामुळे मी आपली बंदी गुलाम झाले नाही. मी स्वतंत्र आहे आणि राजकुलांत माझा जन्म झाला

असेल्यामुळे माझा दजाहीं श्रेष्ठ आहे. तेव्हां गुलामाच्या गुलामालाही सहन होणार नाहीत असें शब्द वेशरमपणानें मी बरदास्त कां करावेत?

उदाम० : आमच्याकडून रागाच्या भरांत ती मोठी चूकच झाली. पण आतां तिच्यावद्दल आम्हाला फार वाईट वाटत आहे आणि तीवद्दल आम्ही तुझी क्षमा मागण्यालाही तयार आहोत.

काम० : आपण क्षमा मागावयाला तयार असलां तरी मी क्षमा करावयास तयार नाहीं. आपले शब्द व त्यामधील गूढ भावार्थ विपारी वाणांप्रमाणे माझ्या हृदयाला जाऊन झोंबळे आहेत. तेव्हां युद्धभूमीवर पाऊल न टाकण्याचा माझा निश्चय आतां कालत्रयीं दलणार नाहीं.

उदाम० : दलणार नाहीं ?

काम० : नाहीं. दलणार नाहीं ?

उदाम० : छे ! तो दललाच पाहिजे. हें युद्ध आम्ही कांहीं आमच्याकरिता सुरु केलें नाहीं—तुझ्याकरितां सुरु केलें आहे. तेव्हां त्याची अखेर होईपर्यंत तें तुला केव्हांही असे मध्येच सोडून देतां येणार नाहीं.

काम० : कां ? माझ्यासाठीं सुरु केलेले युद्ध वाटेल तेव्हां सोडून देण्याचा मला हक्क आहे; आणि तो वजावीत असतां माझ्या आड येण्याचा कोणालाही अधिकार नाहीं.

उदाम० : युद्ध तुझ्याकरितां सुरु करण्यांत आले असलें तरी कांतारसम्राटानें त्याच्यापायीं अत्यंत खस्त सौसली आहे; आणि म्हणून तूं त्याच्यायासून परावृत्त होऊ लागलीस तर तुला मार्गे परतविष्ण्याचा कांतारसम्राटाला पूर्ण अधिकार आहे.

काम० : पण मी त्याचा हा अधिकार माझ्यावर चालूं देणार नाहीं. या युद्धांत यापुढे भाग न घेण्याचा मी निश्चय केला आहे; व कोणाच्याही अधिकाराला—सकंतीला अगर जुलुमाला न जुमानतां तो अंमलांत आणल्यावांचून मी रहाणार नाहीं.

उदाम० : पण असा आत्मधातकी निश्चय करण्याला तुला कारण काय झालें हें आम्हाला कळल्यावांचून त्याची अंमलवजावणी करण्याचा तूं आप्रह घरून वसणे, हें आमच्या मर्ते अत्यंत गैरवाजवी व गैरशिस्त आहे.

काम० : महाराज, पाहुण्याच्या हातून साप मारविष्ण्याचा आपण हा डाव खेळत आहांत, हें मला कळत नाहीं असें आपण समजतां काय ? माझ्या हातून कैरव मारले गेले तर त्यांत आपलाच फायदा आहे; आणि एखाद्या दिवशी कैरवांच्या हातून माझा वध झाला तर तोही आपल्याला हवाच आहे. परंतु यापुढे मला या दोन्हीही गोष्टी नको आहेत. माझा हात यापुढे कैरवांवर उचलला जाणार नाहीं अगर त्यांच्याही हाताचा स्पर्श

कांहीं काल तरी माझ्या शरीराला होणार नाही. वास्तविक आपल्या शब्दांनी आपल्या अंत करणाऱ्यील गृद भाव स्पष्ट प्रगट झाल्यावर मी आजसुद्धां रणांगणावर पाऊल टाकावयास नको होते परंतु प्रेमासारख्या दुर्जिक्य शक्तीलाही कामलतेच्या तत्त्वनिष्ठेचा भंग करणे शक्य नाही ही गोट आपल्या प्रत्ययाला आणून देण्याचा आत्मघातकी मोह मला आवरतां आला नाही. आणि मी मूळेने आज या अधोर राक्षसी कृत्यानें रणभूमीच्ये पावित्र्य धुळीला मिळविले. परंतु मला आतां या अमंगल पापकमचा अगदीं वीट आला आहे; आणि स्वजनांच्या रक्तानें रंगून निधालेल्या राजसिंहासनाचा उपभोग घेण्यापेक्षां भिक्षापात्र घेऊन भीक मागत हिंडणे चांगले, असा माझ्या बुद्धीचा ठाम निश्चय झाला आहे.

उद्धाम० : असेस ! एकूण आपल्याच हातून आपल्या आप्टइष्टांचा होत असलेला संहार पाहून अर्जुनाप्रमाणे तुझाही चित्ताला आज कार्पण्यदोषाने ग्रासून टाकले आहे ! आणि त्यामुळे तत्त्वनिष्ठेला फांटा देऊन या कांतार-सग्रामाच्या तलवारीचा तूं धिकारपूर्वक असा त्याग करीत आहेस ! ठीक आहे. आण ती तलवार इकडे. (तलवार घेऊन) जा. या क्षणापासून आम्ही तुला युद्धाच्या जबाबदारींतून मोकळे केले आहे; आणि शक्य तोंपर्यंत पुनः ही जबाबदारी आमच्याकडून तुझ्या शिरावर केवळांही लादली जाणार नाहीं. तुझ्या मदतीवांचूनही कांतारसग्रामाची ही तलवार रणांगणावर विजयी होऊऱ्या शकते, हें तुझ्या लौकरच प्रत्ययाला येईल. जा. तुझे भडकलेले डोके पश्चात्तापानें ताळ्यावर येईपर्यंत आतां यापुढे आपले तोंड आम्हाला दाखवू नकोस. या क्षणापासून आम्ही तुझ्याशी असहकार केला आहे. जा. तुझ्या दगलबाजाच्या वर्तनामुळे आमचे डोके अगदीं फिरु लागले आहे. जा.

काम० : माझ्या दगलबाजीमुळे आपले डोके किरु लागले आहे. पण आपल्या दगलबाजीने फिरुन जाण्यासाठी मला मुळीं आतां डोकेच शिल्लक राहिले नाही. येतें मी. (जाऊ लागते).

उद्धाम० : पण थांब. चंद्रकलेला आम्ही तुझ्या मदतीसाठी पाठविली होती ती कोठे आहे ?

काम० : चंद्रकला माझ्या मदतीला आली नव्हती आणि ती कोठे आहे हें मला माहीत नाही. (निघून जाते).

उद्धाम० : म्हणजे ? तक्षक, आम्ही चंद्रकलेला रणांगणावरून पाठविलेला संदेश तिला मिळाला नाहीं का ?

तक्षक : आपला संदेश त्यांना ताबडतोब मिळाला. परंतु राणीच्या मदतीला जाण्यास त्यांनी साफ इन्कार केला.

उदाम० : इन्कार केला ? का ?

भुजंग : महाराजांचा पक्ष असत्याचा, अन्यायाचा व अधर्माचा आहे व माई-साहेबांना असत्याची, अन्यायाची व अधर्माची भयंकर चीड आहे. तेव्हांत्या राणीसाहेबांच्या मदतीला जाण्याचा इन्कार करणार नाहीत, तर काय करतील ?

उदाम० : म्हणजे ? अजून असत्य, अन्याय आणि अधर्म यांच्या खुल्चट कल्पनांनी तिचें ढोके पिसाटलेलेच आहे का ?

तक्षक : सरकार, माथेफिरु धर्मवेड्यांची वेडे क्षमेच्या सौम्य उपचारांनी कधी नाहींशी झाली आहेत काय ?

भुजंग : शक्य नाही. त्यांच्यावर सोटेशाहीचे जालीम उपायच योजले पाहिजेत. चांभारांचे देव खेटरांच्या पूजेवांचून प्रसन्न होत नाहीत.

उदाम० : तर मग तिला क्षमा करण्यात आमची मोठी चूकच झाली म्हणावयाची !

भुजंग : चूक म्हणजे ? भयंकर चूक झाली. नाहीं तर सुरेंद्रावरोबर कल्पलता व धर्मनिंद हेही आज राणीसाहेबांनी गिरफ्दार करून आपल्यापुढे खात्रीने हजर केले असते व उद्घाची समाप्ति होऊन सर्वत्र आनंदी आनंद झाला असता. परंतु माईसाहेबांनी एन वेळीं असा दगा दिल्यामुळे हा सारा घोटाळा झाला. राणीला राग आला तो खरोखर आपल्या शब्दांचा आला नसून युवराजीच्या या उद्घट वर्तनाचा आला आहे. आणि यावद्दल आपण तिची चांगली हजेरी वेतली पाहिजे.

उदाम० : तक्षक, चंद्रकलेला आतांच्या आतों आमच्यासमोर हजर करा.

तक्षक : जशी सरकारांची आज्ञा.

(जातो).

उदाम० : भुजंग, आज कामलता फारच विथरलेली दिसते !

भुजंग : सुरेंद्र पकडला गेल्यामुळे त्यांना हा प्रेमवायूचा झटका आला असून त्यांत युवराजीच्या उदाम वर्तनाची भर पडली आहे. हें त्यांचे सोंग फार वेळ टिकणार नाहीं. सरकारांनी निश्चित असावे. त्यांच्या ढोक्यावर लागूं पडणाऱ्या सान्या रामवाण मात्रा या दासाच्या बटव्यांत भरलेल्या आहेत. रात्र उलटून दिवस उजाडू द्या. म्हणजे हें विथरलेले पिशाच्च वाटलींत भरून मी सरकारांच्या चरणाशीं हजर केले नाहीं तर नांव बदलून देईन.

उदाम० : एका अर्थी फार उत्तम झाले. कैरव राजसिंहासनावरचा हिचा हक्क अजिबात उडवून देण्याला हें फारच योग्य कारण सांपडले. पण यापुढे

हिला अगदी मोकळी ठेवून उपयोगी नाही. तुमच्या मंत्रानें ही ताळधावर येत नाही असें दिसतांच हिला नागव्या तलवारीच्या सक्त पहाव्यांत बसविली पाहिजे. नाहीं तर एखादे दिवशी ही चट्कन उठून केरवांच्या छावणींत निघून जाईल; आणि मग लढाईचे मूळ कारण नाहींसे होऊन आमच्या तरवारीचा आणि प्रेमाचा धिकार केळ्यावदल दिच्यावर सूड उगाविष्याची संधि आम्हाला कधींच मिळणार नाहीं.

भुजंग : सरकारांचे म्हणणे अगदी यथार्थ आहे. (तक्षक व चंद्रकला प्र. क.).

चंद्र० : बाबा, काय आज्ञा आहे?

उद्भास० : चंद्रकले, कामलतेच्या मदतीसाठी एकदम रणांगणावर दाखल होण्या-विषयी आम्ही तुला संदेश पाठविला होता ना?

चंद्र० : होय; आणि तो मला तावडतोब मिळालाही होता.

उद्भास० : मग त्याप्रमाणे तूं रणांगणावर दाखल झाली होतीस?

चंद्र० : नाहीं.

उद्भास० : कां नाही?

चंद्र० : बाबा, परस्वापहारार्थ आरंभिण्यांत आलेल्या या रक्षसी युद्धांत उन्मत्त प्रवलांच्या वतीने निरपराधी दुर्वलांच्या विरुद्ध शस्त्र धारण करावयाचे नाहीं, अशी मी प्रतिज्ञा केली आहे.

उद्भास० : प्रतिज्ञा केली आहेस?

चंद्र० : होय. प्रतिज्ञा केली आहे.

तक्षक० : पण हें युद्ध परस्वापहारार्थ आरंभिण्यांत आलेले आहे, असे म्हणण्यास आपल्याला आधार काय?

चंद्र० : तक्षक, उद्भासेतु महाराजांची मी साक्षात् कन्या आहें व त्यांच्या आंतड्याचा रंग गोरा आहे की काळा आहे, याची ओळख तुमच्यापेक्षां मला अधिक आहे.

उद्भास० : चंद्रकले, आमचे आंतडे गोरे असो वा काळे असो. पण त्याची तुझ्या या साडेतीन हात लांबीच्या मांसपिंडाशीं तुझ्या मातेच्या गर्भातिच गांठ पडलेली आहे, हें तुला माहीत आहे की नाहीं?

चंद्र० : आहे. हें मलाच नव्हे तर सर्व जगालाच माहीत आहे. पण आपल्या आंतड्यांपासून हा मांसपिंड जन्माला आला असला तरी त्यांत वास्तव्य करणारा जीवात्मा कांहीं त्याने जन्माला धातलेला नाहीं. तो स्वयंभू आहे. स्वयंसिद्ध आहे. आणि त्याच्यावर एका सत्यस्वरूपीं परमेश्वरांचून कोणाची काढीमात्रही सत्ता नांदत नाहीं.

उद्दाम० : जीवात्म्यावर त्याची सत्ता असेल. पण या तुझ्या देहात्म्यावर कांहीं त्याची सत्ता खास नाही. तो या कांतारसग्राटाच्याच मालकीचा आहे; व त्यानें त्याच्या विजयासाठी या युद्धांत आपले बलिदान करण्यास तयार झालेच पाहिजे.

चंद्र० : पण मला कांतारसग्राटाच्या विजयाचीच मुळी पर्वा नाहीं.

उद्दाम० : काय ? आमच्या विजयाची तुला पर्वा नाहीं ?

चंद्र० : नाहीं—विलकुल नाहीं. उलट आपण चालविलेल्या या भयंकर पापकर्मांत परमेश्वरानें आपल्या सैतानी तरवारीला केवळांही यश देऊ नये, अशीच मी रात्रदिवस परमेश्वरापाणीं प्रार्थना करीत आहें व पुढेंही युद्ध-समाप्तीपर्यंत करीत राहीन—आणि मला पक्की खात्री आहे कीं परमेश्वर माझी प्रार्थना शेवटी मंजूर केल्यावांचून रहाणार नाहीं.

उद्दाम० : असेंच असेल तर हें युद्ध विजयी करून दाखविण्याची जबाबदारी तुलाच आपल्या शिरावर घ्यावी लागेल.

चंद्र० : नाहीं. ही जबाबदारी मी केवळांही आपल्या शिरावर घेणार नाहीं.

उद्दाम० : घेणार नाहींस ? चंद्रकले, अविश्रांत थम घेऊन युद्धकलेंत आम्ही तुला निष्णात केली ती तुला देवघरांत देवहायांत पुजून ठेवण्यासाठीं केली नाहीं. उच्चां तुला रणांगणावर गेलेंच पाहिजे आणि तुला दिलेल्या शिक्षणाचा फायदा आमच्या पदरांत टाकलाच पाहिजे.

चंद्र० : रणांगण व खाटिकखाना यांत जोंवर तफावत केली जाणार नाहीं, तोंवर माझ्या विचेचा आपणास वटिंचित्तही फायदा मिळावयाचा नाहीं. तलवार धरण्याची मला हीस आहें व चालविण्याची हिमतही पण आहे. पण तलवार म्हणजे खाटकाचा सुरा अगर मारेकन्याची कटधार म्हणून माझ्यापुढे करण्यांत येईल तर मी तिला धुडकावून लावल्याशिवाय राहणार नाहीं.

भुजंग : पण ही कांतारसग्राटाची तलवार म्हणजे खाटकाचा सुरा अगर मारेकन्याची कटधार खात्रीनें नाहीं.

तक्षक : ती एक पवित्र देवता-दिव्य शक्ति आहे; आणि तिचें पूजन हें साक्षात् परमेश्वरांचें पूजन आहे.

चंद्र० : छे, दीनदुर्बलांच्या रक्ताकरितां हापापलेल्या तरवारीच्या ठिकाणीं परमेश्वरांचें दिव्य चैतन्य नांदूच शकत नाहीं. तेथें सदैव सैतानाचाच वास असतो; आणि तिच्या पूजनानें सैतानाच्याच सेवेचें पाप पदरीं पडतें—ईश्वराच्या आराधनेचें पुण्य लाभत नाहीं.

भुजंग : हां—हां—माईसाहेब, कांतारसग्राटांच्या तलवारीला सैतानी म्हणून आपण तिचा अपमान करीत आहांत !

चंद्र० : आणि तो केव्हांही करणारच. सैतानी शक्तीच्या स्तुतिपाठासाठी कांहीं देवानें या चंद्रकलेची वाणी पैदा केलेली नाहीं.

उद्घाम० : तर मग तुला आमच्या या तलवारीचा स्तुतिपाठच नव्हे तर स्वीकारही करावा लागेल. चल-घे-ही तलवार घे आणि उद्यां रणांगणावर दाखल होण्याची आमच्या पायांशी शपथ कर.

चंद्र० : नाहीं. बावा, मी या तलवारीला स्पर्श करणार नाहीं.-

पद-या शृंगारा लहरी०

हा ताराया अबला ॥ कर जो प्रभुने दिला भला । अधःपात जरि कलंकिला ॥ धू० ॥ सधिरपानातुरा । सतत जी खला खड्गधारा ॥ असुरशक्ति; धिकार तिला ! ॥ १ ॥

उद्घाम० : नाहीं. या आमच्या तलवारीचा धिकार आम्ही क्षणभरही सहन करणार नाहीं. तुला हिचा स्वीकार केलाच पाहिजे व तो तुला करावाच लागेल.

चंद्र० : नाहीं. हिच्यावर सांडलेले हें निरपराध दुर्वलांचे दुःखी रक्त माझ्या हृदयाचे पाणी पाणी कसून टाकीत आहे आणि या पापी तलवारीस स्पर्श करूं नकोस-हिच्यापासून दूर रहा-असा माझ्या कानाशीं सारखा टाहो फोडीत आहे.

मुद्घाम० : पण चंद्रकले, या कंगाल रक्ताचा हा टाहो ऐकून तूं या तलवारीपासून दूर राहिलीस तर कांतार साम्राज्यसिंहासनाला तुझा स्पर्शही होणार नाहीं, हें लक्षांत ठेव.

चंद्र० : पर्वी नाहीं. दीनदुर्वलांच्या रक्तानें माजास आलेल्या या कांतारसाम्राज्य-सिंहासनाच्या विषारी सांवलीत हा पिंड धृष्टपुष्ट करण्यापेक्षा कंगाल भिकारीण होऊन उकिरड्यावर कुव्याच्या मोतीने तडफडून मरणेही मी मोठ्या आनंदानें पत्करीन.

उद्घाम० : तर मग तक्षक, या क्षणापासून हिचे युवराजीपदाचे सर्व अधिकार आम्ही काढून घेऊले आहेत व हिला भिक्षादेहीची शिक्षा फर्माविली आहे. तेव्हां हिचे सर्व राजवस्त्रालकार काढून घेऊन आतांच्या आतां हिला राजवाड्यावाहेर घालवून द्या.-चला घेऊन चला हिला येथून.

चंद्र० : चला मला-घेऊन चला. दुर्वलहृत्येच्या पापाच्या दुर्गंधांत आजन्म कुजत पडण्यापेक्षां दारिद्र्याच्या हालअपेष्टा मला शतपटीने आनंददायक होतील. महाराज, येतें मी. पण आपण मात्र हें लक्षांत ठेवा कीं-

पद-बेहाग-त्रिताल, हां मोरि चुरिया०-

जे नर अत्याचारि । प्राण-धन-हारी ॥ कुविचारी ॥ नित छलिती
जनपदा ॥ प्रबल तरिहि । खचित तरति न कथि या संसारी ॥ धृ० ॥
पीडित जनता । शापुनि जाळी ॥ खल चांडाल । महाबल-धारी ॥ १ ॥
(जाते. पडदा पडतो).

प्रवेश दुसरा

(स्थळ-रणांगणाचा एक भाग. कल्पलता विचार करीत हिडत आहे).

कल्प० : (स्व०) कोण भयंकर कहर हा ! सारी रणभूमि कैरवांच्या रक्तानें
भरून निधाली आहे ! झाला-धर्मपक्षाचा आतां पुरा घात झाला !
परमेश्वरा, ज्या स्वदेशभवत स्वातंत्र्यवीरांच्या रक्तानें स्वातंत्र्याचा
दिव्य कल्पवृक्ष पालविला जावा, त्यानें आतां पारतंत्र्याच्या विषवल्लीची
जोपासना होण्याची पाळी यावी काय ? झाले ! आतां यापुढे-

पद-बागेसरी-त्रिताल. तनन देरेना०

अभय प्रबला खुला नरासुरासि या ॥ अगतिका अबला जना
छळावया ॥ धृ० ॥ समर-विजय-मद-भरे भरुनिया ॥ घाता सजतां ।
अनाथ पतिता । हताश जगता ॥ नच कुण आतां । समर्थ त्राता ॥
भयांध जंगि या । भयाण समयां ॥ महा-प्रलय-द्याया ॥ १ ॥

(स्तव्य रहातें. दुसर्या बाजूने कामलता प्र० क०)

काम० : (स्व०) स्वदेशद्रोहाचे प्रायशिच्चत भोगण्यासाठी मी आपली छावणी
सोडून कैरवांच्या छावणीकडे चालले आहे खरी; पण असें केल्यानें
मला कुतापरशाथांचे शासन घडविण्यापलिकडे कैरवांना अधिक कांहीं
लाभ होईल काय ? छे ! नाहीं. मला मारल्याने एका विवेकभृष्ट
स्वदेशघातकी स्त्रीला शिशा केल्याचे समाधान फार तर त्यांना लाभेल !
पण तेवढ्याने सुरेंद्रांचा मृत्यु ठाठावयाचा नाहीं आणि उदामकेतूचा
कांटाही त्यांच्या वाटेतून दूर ब्हावयाचा नाहीं. तेव्हां नको. हें नाहींच
कामाचे. आत्महत्या जशी उपयोगी नाहीं, तसे कैरवांच्या हातून
घ्यावयाचे देहान्तप्रायशिच्चतही या वेळीं अकालींच होईल. सुरेंद्र पहिल्याने
मुक्त झाले पाहिजेत आणि उदामकेतू या हातांनी मारला गेला पाहिजे.
त्यावांचून हें प्रायशिच्चत मला घेतांच येत नाहीं. तेव्हां सुरेंद्रांना मुक्त
करून उदामकेतूच्या रक्तानें या हातावरील हे स्वजनांच्या रक्ताचे
डाग पहिल्याने मला धुवून काढले पाहिजेत ! मला आतां ते अगदीं
असह्य झाले आहेत.

पद—मांड—झपताल. विषमता मज गमे०—
 शांतता नव कदा । ठावि हृदयांतरा ॥
 रक्त—लांछन सदा । जाळितें या करा ॥ ध० ॥
 चित्तासि दे ताप ॥ स्वजन—वध खर पाप ॥
 करि प्रखर जन—शाप ॥ जीव अति घावरा ॥ १ ॥
 (अशु गाळीत उभी रहाते).

कल्प० : (पाहून) कोण आहे तें ?

काम० : तूं कोण आहेस ?

कल्प० : कैरवांची मित्र आणि कांतारांची शत्रु—

काम० : कैरवांची मित्र आणि कांतारांची शत्रु ! तर मग तूं कल्पलता आहेस !

कल्प० : होय. मी कैरवांची राणी कल्पलताच आहे. पण तूं—तूं कोण आहेस ?

काम० : मी कोण आहें हें मलाच कळत नाहीं. कैरवांची शत्रु म्हणेन तर आतां माझ्या अंतःकरणांत त्यांच्या शत्रुत्वाचा लवलेशही नाहीं. परंतु मित्र म्हणेन तर या माझ्या हातांवरील हे स्वजनांच्या रक्ताचे डाग तो शब्द मला वाणीवाटे उच्चारूं देत नाहींत ! तेव्हां मी कोण आहें, हें तुला काय शांगूं ?

कल्प० : पण तूं सांगितले नाहींस तरी कामलते, मी तुला ओळखले. चांडाळणी, वरी सांपडलीस. आतां तुझ्या कृतकमर्चिं फल तुला भोगविल्यावांचून मी सोडीत नाहीं. (तरवार उपसून तिच्या अंगावर धांवते).

काम० : (तिचा हात अडवून). थांब—कल्पलते, थोडी थांब. माझ्या कृतकमर्चिं फल मी भोगणारच आहे. आणि तेहीं तुझ्याच हातून भोगणार आहे. पण त्याला अजून थोडा अवकाश आहे. तेव्हां तोंपर्यंत आपली तलवार म्यानांत घालून ठेब.

कल्प० : नाहीं स्वजनांच्या रक्तानें हात माखणाऱ्या राक्षसिणी, तुझ्या नरडीचा घोंट घेतल्यावांचून माझी तलवार आतां म्यानांत जाणार नाही.

काम० : कल्पलते, माझें रक्त पिण्याला जितकी तुझी तलवार आतुर झाली आहे, त्यापेक्षां आपले रक्त तुझ्या तलवारीवर सांडण्याला मी अधिक आतुर झाल्यें आहें. परंतु काय करूं ? धारातीर्थी पतन पावलेल्या माझ्या स्वदेशवांधवांचें शत्रूच्या रक्तानें तर्पण केल्यावांचून तुझ्या तलवारीखालीं आपली मान देण्याला माझें मन मला सांगत नाहीं. तेव्हां कृपा कर, आणि थोडा वेळ आपला क्रोध आवरून धर. स्वजनांच्या रक्तानें मळलेले माझे हे हात उदामकेतूच्या रक्तांत बुचकळून काढून स्वच्छ केल्यावर कृतापराधांचे प्रायशिच्चत भोगण्यासाठीं मी आपण होऊन तुझ्या स्वाधीन

होईन आणि तुझ्या तलवारीखालो तुटून पडण्यासाठी ही मान मोठ्या आनंदानें तुझ्यापुढे करीन.

कल्प० : कामलते, तुझ्यासारख्या माझावी राक्षणिच्या थापांना भुलून मी तुला आयती सांपडली असतां सोडून देईन, असे समजून नकोस.

काम० : या तुझ्या वलगनेत काहीं अर्थ नाहीं. या वेळीं मी जशी तुझ्या हातांत आयती सांपडले आहे, तशीच तूंही माझ्या हातांत आयती सांपडली आहेस; आणि तुला माझ्यावर सूड घेण्याला जशी सहज संधि मिळाली आहे तशी तुझ्यावर सूड उगविण्याला मलाही तितकीच सहज संधि मिळाली आहे. परंतु या संधीचा फायदा घेण्याची माझी विलकुल इच्छा नाहीं; आणि तूंही तो घेण्याच्या भानगडीत पडू नयेस असे माझें तुला आग्रहाचें सांगणे आहे.

कल्प० : नाहीं-या वेळीं आपण दोघी एकटचा आहोत व दोघींनाही सारखाच धोका आहे. तेव्हां एकमेकीच्या तलवारीवर तलवार घांसून आपल्या-मध्यील भांडणाचा आपण कायमचा निकाल तरी लावून टाकू. म्हणजे हें युद्ध वंद पडून हा प्रत्यहीं होत असलेला अमानुष मनुष्यसंहार तरी तत्काल थांवेल.

काम० : शक्य नाहीं. तुझ्या हातून मी मेल्यें काय व माझ्या हातून तूं मेलीस काय, अगर परस्परांच्या हातून आपण दोघीही मेलों काय, आपल्या मरणानें हा अनर्थ वंद पडावयाचा नाहीं. या भयंकर अनश्वाला उद्दामकेतु आणि एक उद्दामकेतूच सर्वस्वी कारण आहे. तेव्हां हा अनर्थ वंद पडण्याला त्याचा कायमचा वंदोवस्त करणे एवढा एकच रामबाण उपाय आहे आणि शक्य तितक्या लौकर तो अंमलांत आणण्याचा माझा निश्चय झालेला आहे. तेव्हां ती तलवार मुकाटचानें म्यानांत घाल आणि आल्या वाटेने परत आपल्या छावणीत जा व मलाही माझ्या छावणीत परत जाऊ दे.

कल्प० : नाहीं. तुझा प्राण घेतल्यावांचून अगर आपला दिल्यावांचून मी येथून हालणार नाहीं व तुलाही हालूं देणार नाहीं.

काम० : नको-कल्पलते, असा हटू करू नकोस. आजारीपणामुळे तूं इतकी अशक्त झालीस आहे कीं तुझ्यानें माझ्यापुढे एक क्षणभरही टिकाव धरवणार नाहीं.

कल्प० : टिकाव धरवला नाहीं तरी वेहेतर. पण तुझ्यासारख्या दुष्माननीला, हातांत सांपडली असतां, सोडून दिल्याचें पाप मी आपल्या माथीं मारून घेणार नाहीं.

काम० : पण कल्पलते, या हातावर पडलेले हे स्वजनांच्या रक्ताचे डाग आधींच माझा जीव पश्चात्तापाने होरपळून काढीत आहेत. त्यांत तुझ्या रक्ताच्या डागाची भर टाकण्याची माझी इच्छा नाही.

कल्प० : आतां तुझ्या इच्छे अनिच्छेचा सवालच नाही. तुझी इच्छा असो वा नसो, तुला माझ्याशी लढलेच पाहिजे वा आपल्या भांडणाचा निकाल लावून घेतलाच पाहिजे. यापुढे कल्पलता तरी एक जगांत जिवंत नांदेल, नाहीतर कामलता तरी नांदेल. दोघी नांदूं शकणार नाहीत.

काम० : कां नांदूं शकणार नाहींत ? मी तुला नांदूं देण्याला तयार आहें आणि तू मला निदान कांही काळ तरी नांदूं दिलेस तर त्यांत तुझी कोणत्याही प्रकारची हानि नाही.

कल्प० : पण माझ्यापुढे या वेळी लाभभानीचा सवालच नाही. माझ्या देशाच्या कंठाला कडकडून चावा घेणारी महाविषारी नागीण या वेळी माझ्या तावडींत सांपडली आहे. आणि तिचे ढोकें ठेंचून टाकणे, एवढा एकच विचार यावेळी माझ्या डोल्यांना दिसत आहे. तेव्हांचल-तलवार काढ आणि मुकाट्यानें माझ्यावरोबर लढण्यास तयार हो.

काम० : ठीक आहे. तुझा हट्टूच आहे तर मला तुझ्याशीं लढणेच भाग आहे. चल-उचल आपली तलवार अणि घाल माझ्यावर घाव.

कल्प० : माझी तलवार उचललेलीच आहे. तूं आपली तलवार काढ म्हणजे झालें !

काम० : छे ! तुझ्यावर चालविष्ण्यासाठीं माझी तलवार म्यानांतून बाहेर पडणार नाहीं. मी तलवारीवांचूनच तुझ्याशीं लढण्यास तयार आहे.

कल्प० : तलवारीवांचूनच लढण्याला तयार आहेस ?

काम० : होय. तूं सज्जस्त्र आणि मी निःशस्त्र असेच आपले द्वंद्युद शाळे पाहिजे, तुझ्या हातांत तलवार असली तरी माझ्याशीं झुंजण्याइतके तुझ्या अंगांत आज वळ राहिलेले नाहीं, हें मला माहीत आहे. तेव्हां मी तुझ्याशीं तलवारीने लढण्यास ते अधर्मयुद्ध होईल-धर्मयुद्ध होणार नाहीं.

कल्प० : ठीक आहे. तुला आपल्या बळाची एवढी घमेंडच आहे तर होऊं दे तुझ्याच इच्छेप्रमाणे. चल, सावध हो-सांभाळ-माझ्या तलवारीचा घाव आला-(तिच्यावर वार करण्यास जाते. कामलता तिची तलवार काढून घेऊन तिला आपल्या पायांशीं दावून घरते).

काम० : कल्पलते, वोल. आतां आपण दोघीही जगांत जिवंत नांदूं शकूं कां नाहीं, तें वोल.

कल्प० : (विरमून) नाहीं. तुझा जिवंत रहण्याचा हवक तूं निर्विवाद शाबीत केला आहेस; परंतु माझा हवक मात्र आतां शिल्लक राहिलेला नाहीं.

काम० : कोण म्हणतें शिल्लक राहिलेला नाहीं ? ही कामलता जिवंत असेपर्यंत यापुढे कल्पलतेच्या केसालाही धरका लावण्याला जगांत कोणी समर्थ नाहीं. चल, ऊठ. ही आपली तलवार घे आणि तावडतोव आपल्या छावणींत परत जा.

कल्प० : मला तुझ्यापासून प्राणदान नको आहे.

काम० : पण मी तुला तुझ्या प्राणाचें दान करीतच नाहीं. हें माझ्या मातृभूमीचें प्राणदान आहे. माझ्या राष्ट्रदेवतेचें प्राणदान आहे, आणि त्याचा स्वीकार तुला केलाच पाहिजे.

कल्प० : नाहीं. मी त्याचा स्वीकार करणार नाहीं.

काम० : (रागाने) तर मरा जा. ही तलवार घे आणि माझ्या दृष्टिआड होऊन जगाच्या कोणत्याही कोनाकोंपऱ्यांत आपल्या हातानें आपली मान कापून घे, तू कल्पलता नाहींस. तू कैरव राष्ट्राचा प्राण आहेस—नव्हे—साक्षात् आत्मा आहेस ! तेव्हां तू जरी युगान्तापर्यंत मरणासाठी माझ्या पायांशी धरणे धरून बसलीस तरी माझा हात तुझ्यावर केव्हांही उचलला जाणार नाहीं.

कल्प० : (आश्चर्यानि) ही कामलताच माझ्याशीं बोलत आहे कां ?

काम० : होय. ही कामलताच तुझ्याशीं बोलत आहे. पण जिने स्वदेशहस्येच्या पातकाने आपला अधःपात करून घेतला, ती मात्र ही कामलता नाहीं. ती कामलता पश्चात्तापाच्या अर्भनींत जळून खाक झाली !

कल्प० : तर मग ताई, ये—मला कडकडून मिठी मारूं दे. (तिला भेटण्यास सरसावते).

काम० : (अडवून) नाहीं—कल्पलते, नाहीं—उद्दामकेतूच्या रक्तानें हे हात धुवून काढल्यावांचून व सुरेंद्राला तुझ्या पुनः स्वाधीन केल्यावांचून या पातकी हातांनीं मी तुला स्पर्श करणार नाहीं.

कल्प० : तर मग आतांच्या आतां माझ्यावरोबर आमच्या छावणींत चल. मी तुला धर्मसेनेचें अधिपत्य अर्पण करते. म्हणजे उद्यां रणांगणावर उद्दाम-केतूचा वध करून सुरेंद्राची मुक्तता तुला सहज करतां येईल.

काम० : नाहीं—मला तुझ्यावरोबर तुझ्या छावणींत येतां येत नाहीं. मला कांतां रांच्या छावणींतच परत गेले पाहिजे. उद्दामकेतु रणांत मारला जाणे मला शक्य वाटत नाहीं. त्याचा कपटानेच वध केला पाहिजे. कल्पलते,—

पद—थ्रमाना गणी०—

शठता शठा ॥ हालाहलाचा मधुमुखि घट जो ॥ वृथा सरलता । त्या

खटनटा ॥ धृ० ॥ खल कपटे अडवावा ॥ पदतळि बडवावा तुडवावा ॥
सत्य हेंचि जर्नि; ॥ आचार इतर फुकट खोटा ॥ १ ॥

कल्प० : पण ताई, त्या सैतानाची सांबली फिरून तुझ्यावर पडली की तुझे मन पुनः घ्रष्ट होईल व तुझा हात शत्रूच्या रक्ताएवजीं मित्रांच्याच रक्ताने रणमैदान भिजवून सोडील.

काम० : नाही—कल्पलते, नाही. या रणमैदानावर सांडलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या पवित्र रक्ताचीच शपथ घेऊन मी तुला सांगते कीं यापुढे या हाताने कैरवांच्या रक्ताचा एक थेंवही जमिनीवर सांडला जाणार नाही. तो आता उद्दामकेतूच्या रक्ताकरितांच राखून ठेवलेला आहे; व तो तें लौकरच सांडलयाशिवाय राहूणार नाही.

कल्प० : तुझे हे शब्द ऐकून माझें मन हर्षाने उचंबळून येत आहे. ताई, सुरेंद्रांची मुक्तता होऊन उद्दामकेतूचा तुझ्या हातून वध आल्याची वार्ता माझ्या कानीं लौकर पडेल, अशी मला आशा आहे.

काम० : तुझी आशा निःसंशय सफल होईल. कल्पलते, तुझ्या छावणीत विश्वास-धाताचा वृक्ष कोंकावत चालला आहे. राजमंडळातील राजे शत्रूला फितूर झाले आहेत व ते तुम्हाला केवहां दगा देतील याचा नेम नाहीं. तेवहां आतां छावणीत ताबडतोव परत जा व त्यांच्या वंदोवस्ताला लाग जा, निष्कारण येथें वेळ घालवूं नकोस.

कल्प० : ठीक आहे. येते मी. ताई.

पद—सुयश देवो.—

सफल होवो मनकामना ॥ बल प्राप्त हो खल—शासना ॥ धृ० ॥ स्वकुल जन-हनने लांछिला ॥ युवतिकर विमल जो आपुला ॥ रिपु-रघिर-सलिले न्हाणिला ॥ वंच होशिल तरी निजकुला ॥ अभयदाने अखिला जना ॥ १ ॥

(कल्पलता जाते.)

काम० : (स्वगत) वस्. आतां यांपुढे या चित्ताला एकच विषय !

—पद—तारिणी नववसन धारिणी०—

मानसा रिपु-रघिर-लालसा ॥ लाजबी सुरसरगुण जे ॥ मधुर सुधा सरसा ॥ धृ० ॥ चरचरा चिरितां शिरा ॥ वाहतां रक्त-धारा ॥ अंजली भरूनि सारा ॥ भीम-धृति धरिन । घोर कृति करिन । काल-भद्र हरिन । खासा ॥ १ ॥ आप्त-वध-खर-लांछना ॥ हरुनि यश-संपादना ॥ एक सन्मार्ग हा ॥ उचित सर्वदा । खरा बलसाहसा ॥ २ ॥

(जाते)

प्रवैश तिसरा

कैरवांची छावणी. घजासनाचा देखावा.

(राजमंडळांतील राजे कितुरीचे कारस्थान करीत आहेत,)

१ राजा : नाहीं-नाहीं-तुम्ही कितीही आग्रह केलात, तरी सेनापतिपदाचीं जबाब-दारी प्राण गेला तरी मी आपल्या शिरावर घेणार नाहीं. तुम्हांला आपले जीव नकोसे झाले असतील तर तुम्ही वाटेल तर खुशाल ती आपल्या शिरावर घ्या आणि आनंदाने कुञ्चाच्या मोटीने मरा. मला माझा जीव कांही अजून इतका जड झालेला नाहीं. शिवाय लोकसत्तेच्या समंधाला आपण होऊन आपल्या मानगुटीवर कोण वसूं देईल ? कैरवांची आजची दुर्दशा पाहून या युद्धांतून आपले अंग काढून घेण्याचा माझा अगदीं ठाम निश्चय झालेला आहे. राणी कल्पलता आणि आचार्य आतां येथे आले म्हणजे हें युद्ध बंद करण्याविषयी मी त्यांना निक्षून सांगणार आहें.

२ राजा : पण त्यांनी आपले म्हणणे ऐकले पाहिजे ना ?

१ राजा : अलवृत्. एकलेच पाहिजे. लढाणारे जर आपण आहोत तर लढणे न लढणे हें आपल्याच खुषीवर अवलंबून असले पाहिजे. मरण्याला आम्ही आणि चरण्याला दुसरे, हा धंदा मी शिकलो नाही. त्यांना ही गोष्ट मी बजावणार आणि त्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले कीं तडक आपल्या सैन्यासह वेधडक आपल्या घरचा रस्ता सुधारणार. कोणाचाहीं भीड-मुलाजा ठेवणार नाहीं.

२ राजा : पण आपणच घरचा रस्ता सुधारल्यावर आम्ही तरीं मार्गे राहून करणार काय ? आपल्या बळावर तर आमच्या सान्या उडच्या ! आपण नाहीं म्हणजे आम्ही असून नसल्यासारखेच आहोत !

१ राजा : तर मग तुम्हीही माझ्यावरोवर चला. ही वेळ आहे. या वेळीं प्राण वांचविलेंत तर जगाल. नाहीं तर दोन दिवसांच्या आंत स्मशानाचा रस्ता खाचीने तुम्हाला खुला होणार आहे. आतां कोणी कितीही जंगजंग पछाडले तरी उदामकेतु कांहीं कोणाला आटोपत नाहीं. तो आता अंजिक्य झाला आहे. अमर झाला आहे.

२ राजा : पण आम्ही आता धर्मयुद्धांतून अलग झालों तर उदामकेतु आमच्या वाटेला जाणार नाहीं, अशी हमी घेण्याला आपण तयार आहांत का ? सर्व राजे : हो-हमी पाहिजे !

१ राजा : अलवृत्. माझ्यावरोवर आतांच्या आतां तुरहीं बाहेर पडलांत तर उदाम-केतूकडून तुमच्या केंसालाही धक्का पोहोचणार नाहीं, अशी हमी घेण्यास मी तयार आहें. त्याच्याकडून आज मला तसें अगदीं स्पष्ट आश्वासन मिळाले आहे.

३ राजा : तर मंग आम्हीही आपल्या पावळावर पोऱ्ले टाकण्याला तयार आहोत.

आपण आमचे पुढारी. आपण या युद्धांत पडलांत म्हणून आम्ही सैन्य लढाईच्या मैदानावर येऊन दाखल झालों पण आतां आपणच घर जवळ करावयास तयार झाल्यावर, आम्हांला तरी घर दूर ठेवण्याचे कारण काय ? जिकडे आपण तिकडे आम्ही. आतां राणी कल्पलता आणि आचार्य इकडे आल्यावर आपल्याप्रमाणेच आम्हीही हें युद्ध वंद करण्याबद्दल त्यांना आग्रह करणार आणि त्यांनी आमच्या मताला धुडकावून लावले की आपल्या मागेमाश तडक आपल्या घराचा रस्ता धरणार !

१ राजा : कशी अगदी लाखाची गोष्ट बोललांत ! आपण राजे आहोत आणि आपल्या राष्ट्रांच्या जीवितशक्ताची आपल्यावर जोखीम आहे. तेव्हां आपण तिला डोळांचांत तेल घालून जपले पाहिजे. आपण जर फुकटा-फुकटी आपल्या लोकांच्या प्राणाची अशी वेगुमानपणे खैरात करून लागलों तर देवाच्या दरवारांत आपली क्षणभरही गय केली जाणार नाही. 'राष्ट्रधातकी' म्हणून सरळ नरकांत आपली रवानगी केली जाईल. दाक्षिणात्य राजमंडळांत आजपर्यंत केव्हांही फूट पडली नव्हती. ती आतां अशा आणीबाणीच्या प्रसंगीं पडते कीं काय, असें मला भय पडले होते. पण तुमच्या शहाणपणामुळे ते टळले याबद्दल तुम्हाला धन्यवाद द्यावेंत, तेवढे थोडेच आहेत.

३ राजा : हें सारें आपलेंच श्रेय आहे. आपण वेळीच जागवलेत म्हणून आम्ही जागें झालों. नाहीं तर अखेरपर्यंत असेच घोरत पडलों असतो; आणि झोपेत आमचे प्राण केव्हां निघून गेले असते, हे आम्हाला उठल्यानंतर कळलेही नसते. तेव्हां आपण आमचे आभार न मानतां आम्हीच आपले आभार मानले पाहिजेत. (कल्पकता प्र० क०).

कल्प० : भूपालहो, सुरेंद्रांच्या जागीं सेनापतिपदासाठीं आपण कोणाची योजना केली आहे ?

१ राजा : कोणाचीही नाही.

कल्प० : कोणाचीही नाही ? कां ? आतां वेळ अगदी थोडा राहिला आहे. तेव्हां आपल्याला ताबडतोब कोणाला तरी आतां सेनापति निवडलेंच पाहिजे.

१ राजा : निवडलेंव पाहिजे खरें. पण ही जबाबदारी शिरावर घेण्यास राजमंडळां-तील कोणीही सभासद तयार नाहीं.

कल्प० : तयार नाहीं ! कां तयार नाहीं ?

१ राजा : यापुढे युद्धच वंद करण्यांत यावें, असा राजमंडळाचा अभिप्राय आहे.

कल्प० : काय ! युद्धच वंद करण्यांत यावें असा राजमंडळाचा अभिप्राय आहे ?

१ राजा : होय. यापुढे धर्मयुद्धाचा भार आपल्यो शिरावर घेण्यास राजमंडळे विलकुल तयार नाही.

कल्प० : कां ! राजमंडळाला ही जबाबदारी घेण्याची एवढी भीति कां वाटते ?

१ राजा : भीति वाटत नाही. परंतु यापुढे या युद्धात भाग घेणे ही अनीति आहे—अन्याय आहे—अधर्म आहे—असा राजमंडळाचा अभिप्राय आहे.

कल्प० : आश्चर्य आहे. धर्मयुद्धात धर्मपक्षाच्या वतीने लढणे ही अनीति आहे—अन्याय आहे—अधर्म आहे, हा अजव सिद्धान्त आज मी नव्यानेच ऐकत आहे.

१ राजा : परंतु सध्यांचे हें मुळी खरे धर्मयुद्धच आम्हांला वाटत नाही; आणि आपला पक्ष हा तर धडधडीत अन्यायी पक्ष आहे, अशी आमची अनुभवाने आता वाळंबाल खात्री होऊन चुकली आहे.

कल्प० : दुष्कृतापासून सत्कृतांचे संरक्षण करण्यासाठी पुकारणात आलेले युद्ध हें धर्मयुद्ध नाही असे म्हणणे, आणि धर्मविद्वकांचं पारिपत्य करून स्वधर्म-संस्थापना करूं पणाऱ्या पक्षाला अन्यायी पक्ष म्हणून दोष लावणे, ही मूढपणाचीच नव्है तर दुष्टपणाची कमाल आहे.

१ राजा : दुष्कृतसकृतांचे हें शुद्ध ढोंग आहे !

२ राजा : सद्वर्द्म संस्थापना ही निवड फसवेगिरी आहे !

३ राजा : आजच्या युद्धाच्या मुळाशीं कोणताही उच्च आणि उदात्त हेतु नाही !

१ राजा : कपटाने घशांत टाकलेले राज्य कायमचे पचनी पाइण्यासाठी हा सारा खटाटोप उभारण्यांत आला आहे !

कल्प० : आपण काय बोलत आहांत, याची आपणांला कांहीं शुद्ध आहे का ?

१ राजा : होय. डोळघांवरची झांपड उडून शुद्धीवर आल्यामुळेच मी हें बोलत आहे.

कल्प० : भूपाल हो, तुम्ही खरोखरच शुद्धीवर असतां, तर असले निरर्गल प्रलाप तुमच्या मुखांतून केवळांही निघाले नसते.

२ राजा : हे निरर्गल प्रलाप नाहीत—हे मूर्तिमंत सत्य आहे.

३ राजा : आणि राजमंडळांतील भूपालांना ते तंतोतंत पटलेले आहे.

कल्प० : शत्रुचे युक्तिवाद मित्र उच्चारूं लागले म्हणजे त्यांना मित्र समजावें कीं शत्रु समजावें, हा मोठा प्रश्न आहे.

३ राजा : म्हणजे ! आम्ही शत्रुला फितूर झालों आहोत, असे आपले म्हणणे ?

कल्प० : होय. असेंच माझे म्हणणे आहे. अशा एन आणिवाणीच्या वेळीं शत्रूने लढविलेले युक्तिवाद अकस्मात् पुढे मांडून तुम्ही आमचा असा केंसाने गळा कापण्यास तयार झाला आहांत; तेव्हां तुम्हांला शत्रूची फूस

मिळाली आहे—तुम्ही शबूला फितुर झोला आहांत—असे मी कां म्हणूं नये ?

१ राजा : अशी निराधार शंका घेऊन आपण आमचा अपमान करीत आहांत !

कल्प० : माझ्या शंकेने आपला नुसता अपमानच होत असेल; पण तुमच्या या कृत्यानें आमचा अपमानच नव्हे तर नाश होण्याची पाळी येणार आहे, याची तुम्हाला कांहीं जाणीव आहे कां ? सर्वप्रामाणे तुम्हाला आमच्यावर असे उलटावयाचेंच होते तर पद्धिलयाचेंच तुम्ही आमच्यापासून चार पावळे दूर रहावयास पाहिजे होते ! आम्ही कांहीं तुमच्या पाठीवर हीं धर्मयुद्धाची गोणी बलात्कारानें खास लादली नसती. पण आपखुपीने प्रतिज्ञा करून आमचा पक्ष स्वीकारल्यावर, आतां एन निकराच्या प्रसंगी शबूच्या चिथावणीने आमच्या मानेवर अशी सुरी चालविण्यास तयार होणे, हा शुद्ध राक्षसीपणा आहे.

१ राजा : यांत राक्षसीपणा कसला ? हें मतस्वातंत्र्य आहे ! आणि मतस्वातंत्र्य हा प्रत्येकाचा जनसंसिद्ध हवक आहे. राजमंडळाला हें युद्ध नको आहे आणि त्याची जबाबदारी शिरावर घेण्याची त्यांची विलकुल इच्छा नाही.

२ राजा : तेव्हां राजमंडळाच्या मताला मान देऊन, हें अनीतिमूलक अन्याय युद्ध आपण बंद करणार किंवा नाहीं याचा आम्हाला सरळ आणि स्पष्ट जबाब द्या.

कल्प० : युद्ध केव्हांही बंद केले जाणार नाहीं.

१ राजा : पहा—राजमंडळाच्या मताचा असा अनादर करणे परिणामीं आत्मघातकी ठरेल, हें लक्षांत ठेवा.

कल्प० : राजमंडळ आत्मघातकी उपदेश करूं लागल्यास त्याच्या उपदेशाचा अनादर करणेंच भाग आहे. राजमंडळाला आपल्या मताला मान मिळावा अशी इच्छा असेल, तर त्याने आपल्या प्रतिज्ञेचे स्मरण करून परप्रेरणेने बनलेल्या आपल्या आत्मघातकी मतांत दुरुस्ती करावी.

१ राजा : छे—पूर्ण विचारांती ठरलेल्या मतांत आतां दुरुस्ती होणे शक्य नाहीं.

कल्प० : तर मग त्याला मान मिळणेही शक्य नाहीं.

सर्व राजे : काय ? शक्य नाहीं ?

कल्प० : नाहीं—शक्य नाहीं.

१ राजा : (रागाने) राणीसाहेब, उदामपणाने राजमंडळाच्या मताची आपल्याला अशी पायमल्ली करावयाची असेल, तर राजमंडळाचा व आपला स्नेह-संबंध या क्षणापासून तुटला म्हणून समजा. यापुढे राजमंडळ आपले कोणी नाहीं व आपण राजमंडळाच्या कोणी नाहीं.

३ राजा : लोकनिर्णयाचा डंगोरा पिटणारेच स्वतः लोकनिर्णयाची अशी गळचंपी करूं लागल्यावर त्यांच्या वान्याला तरी उभे राहण्याचे आम्हाला कारण काय ?

२ राजा : उद्यां आमच्यापैकी रणांगणावर आपणाला कोणीही दृष्टीस पडणार नाही. आम्ही सर्व आपापल्या सेना घेऊन आतांच्या आतां स्वदेशाकडे कूच करणार. चला. (जाऊं लागतात. धर्मांदं व संन्याशी प्र० क०).

धर्मा० : काय गडवड आहे ? कसली दंगल माजली आहे ?

कल्प० : राजमंडळातील भूपाल धर्मयुद्ध टाकून स्वदेशी परत जाण्यास निघाले आहेत.

१ राजा : जेथे आमच्या मताला काढीचाही मान नाही, तेथे रहाण्याची आम्हाला जरूर काय ?

धर्मा० : तुमच्या मताचा अनादर कोणी केला ?

२ राजा : राणी कल्पलतेने केला.

कल्प० : होय-मी केला. आणि तो मी केव्हांही करणारच.

सर्व राजे : काय ? करणारच ?

कल्प० : होय-करणारच.—शत्रूच्या चिथावणीने युद्ध वंद करण्याचा उपदेश मला कोणी करूं लागला तर त्याच्या त्या मानभावी उपदेशाला मी केव्हांही मान देणार नाही.

१ राजा : शत्रूच्या चिथावणीचा हा आमच्यावरील आरोप अजिबात खोटा आहे. सर्व राजे : होय. अजिबात खोटा आहे.

१ राजा : युद्ध वंद करण्यांत यावें, असा आमचा सर्वांचा अभिप्राय आहे. पण तो स्वतंत्र आहे. त्यांत शत्रूचा कांही एक संबंध नाही आणि तो अमान्य करण्यांत आल्यास अतःपर या युद्धात भाग घ्यावयाचा नाही, असा आम्ही निश्चय केला आहे.

धर्मा० : निश्चय कितुरीचा नसला तरी मूढपणाचा आहे. हे युद्ध तुमच्याच संमतीने आणि केवळ तुमच्याच कल्याणाकरितां पुकारण्यांत आलेले आहे व तें अखेरपर्यंत निकराने चालविण्याची तुम्ही प्रतिज्ञा केली आहे. तेव्हां एकाएकीं तुम्ही असा निश्चय करणे म्हणजे नुसतें धोर लांछनच नव्हे, तर भयंकर पातक आहे. तुम्हाला हे युद्ध चालविलेच पाहिजे आणि आपल्या प्रतिज्ञेचे पालन केलेच पाहिजे.

१ राजा : नाहीं आमच्या इच्छेविरुद्ध कोणी आमच्यावर बलात्कार करूं लागला तर तो आम्ही साफ चालूं देणार नाहीं. आम्हाला यापुढे युद्ध नको आहे आणि आमच्या मताला पायाखाली तुडवून तें असेंच दुराग्रहानें चालूं

ठेवण्यांत आल्यास आम्ही त्यांत कोणत्याही प्रकारचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष भाग कदापि घेणार नाही.

धर्म० : भूपालहो, हा आततायीपणा चांगला नाही. स्वमताचा अभिमान वाढगणे हें पौरुषाचे लक्षण असले तरी स्वमताच्या नांवाखालीं प्रतिज्ञेपासून भृष्ट होणे हें पौरुषाचे लक्षण खास नाही. हा दुबळेपणा आहे; आणि त्यांतही असत्य व आत्मघातकी स्वमताचा आग्रह धरून स्वपक्षाचा विश्वासघात करण्यास तयार होणे, म्हणजे या अधमपणाला तर जगांत तोड नाही. तेव्हा असे एकदम हातघाईवर येऊन नका. थोडे शांत व्हां. आपण काय करीत आहेंत व त्याचे परिणाम काय होणार आहेत, याचा चांगला विचार करा. तुमच्या निश्चयाशीं कदाचित् शत्रूचा कांही संवंध नसेलही पण तो शत्रूला परिणामीं हितकारक आहे, एवढी गोष्ट तरी तुम्हाला कवूल केलीचे पाहिजे. तेव्हांश्च शत्रूला हितकर होणाऱ्या गोष्टी करणे हें वाजवी आहे का हें आपण आपल्या मनाशीं एकदा नीट तपासून पहा. धर्मयुद्धाची स्थिति या वेळी अत्यंत नाजुक आहे आणि धर्मपक्षाला तुमच्यासारख्या समरक्षुरंधर वीरांच्या सहाय्याची अत्यंत जरूरी आहे. तेव्हां अशा वेळी आपण असा भलताच आग्रह धरून वसणे आपल्यासारख्या थोरांना उचित नाही.

कल्प० : पण हें धर्मयुद्ध आहे व आपला धर्मपक्ष आहे, हेंच यांना आंता मुळीं मान्य नाही. कपटानें घशांत टाकलेले राज्य कायमचे पचवून टाकाया-साठीं आपण हा सारा खटाटोप उभारला आहे, असा यांचा आपल्यावर आरोप आहे.

१ राजा० : होय. असाच आपल्यावर आमचा आरोप आहे; आणि म्हणूनच आम्ही यापुढे आपल्याशीं कोणत्याही प्रकारचा संवंध ठेवू इच्छित नाही.

धर्म० : तर मग हें शत्रूचेंच कपट आहे, यांत आम्हांला आता मुळींच शंका वाटत नाही. आजच्या आमच्या पराभवाचा फायदा घऊन शत्रूने तुम्हाला घेरण्यासाठीं आपलें जाळै पसरले आहे आणि त्यांत तुम्ही सारे फसलां आहांत, हें अगदीं स्पष्ट आहे. परंतु भूपालहो, तुम्हाला पुढे करून उद्वामकेतूने आमच्यावर जो हा डाव केला आहे तो आम्ही केव्हाही यशस्वी होऊं देणार नाही. त्यानें लढविलेल्या श्रामक युक्तिवादानीं क्षणमात्र तुमच्या मनाला मोह पडला असला तरी तो तुम्हाला शेवटीं झाडून टाकावाच लागेल. कदाचित् तुमच्या म्हणण्याप्रमाणे हें धर्मयुद्ध नसेल व आमचा धर्मपक्षही नसेल; परंतु सध्यांच्या युद्धांत आमचा पक्ष विजयी होण्यावर तुम्हां सर्वचिं जीवित व स्वातंत्र्य सर्वस्वी

अवलंबून आहेत, ही गोष्ट तुम्हांला विसरून चालणार नाही. आमचां पक्ष विजयी झाल्याने कैरवांचे राज्य कल्पलतेच्या कदाचित् पचनी पडेल. पण त्यामुळे तुमच्या राज्यांना खात्रीने धोका पोहोंचावयाचा नाही; ती मुरक्कित रहातील. पण तुमच्या या मूढपणाच्या कृतीने विजयशीर्णे उदासकेतुच्या गळधांत माळ घातली तर मात्र कैरवांच्या वरोवर तुमचीं राज्येही रसातळाला जाण्यास क्षणाचाही अवधि लागावयाचा नाही. तुम्हांला आमच्यातून अलग काढून आमचा पक्ष दुर्बल करण्यासाठी उदासकेतुने आज तुम्हांला वाटेल ती आश्वासने दिली असतील ! पण आमचा कांटा वाटेतून दूर होतांच ती सर्व गुंडाळून ठेवून तो तुमच्याही छातीत गुलामिरीचा खंजीर खुपसण्यास कमी करणार नाही हें पक्के जाणून ठेवा.

१ राजा : पुढचे पुढे पहातां येईल. त्याची फिकीर आतां करण्याचे आम्हांला काहीं कारण नाही. या वेळी आम्हांला युद्ध वंद व्हावयास पाहिजे आहे व तें करण्यास आपण तयार आहांत किंवा नाही, एवढे आम्हांला सांगा.

धर्मा० : छे-धर्मयुद्ध वंद होणे शक्य नाही. कोणत्याही हालतीत तें चालूंच रहणार आणि तेही अधिक निकराने चालूं रहणार. प्रबलांच्या जुलमा-पासून दुर्बलाचे रक्षण करण्यासाठीं धर्मानें रणांगणावर टाकलेले पाऊल, प्रबलांच्या जुलमाचा समूळ उच्छेद किंवा स्वतःचा सर्वस्वनाश झाल्यावॉनून कदापि मार्गे घेतले जाणार नाहीं.

१ राजा : आमचा अपमान कहून आमचे सहकार्य झिडकारल्यावर आचार्यांचा पक्ष लंगडा होऊन धुळीला मिळेल, हें आचार्यांनी लक्षांत घेतले पाहिजे.

धर्मा० : भूपालहो, तुम्हीच तेवढे जगांत पुरुष आहांत व बाकीच्यांनी हातांत कांकणे भरली आहेत, असे समजून नका. तुम्हालाही मर्दमकीचे धडे शिकवतील, असे हजारों तलवारबहादूर आज आनंदखंडांत नांदित आहेत, तेव्हां तुम्ही जरी धर्माणी असहकार केलात तरी धर्मची ललकारी ऐकून अजूनही हजारों धर्मवीर धर्मसेवेत्यर्थ धर्मधवजाभोवती रणांगणावर आपल्या पंचप्राणांचे बलिदान करण्यास आनंदाने येऊन दाखल होतील आणि धर्मपक्षाचे बल अभंग राखतील, हें खूप समजून असा.

१ राजा० : आचार्यांचा हा निव्वळ भ्रम आहे. आम्ही खाली ठेवलेली तलवार फिरून उचलण्यास आनंदखंडांतील एकही क्षत्रिय तयार होणार नाही.

धर्मा० : पण क्षत्रियांनी खाली ठेवलेली तलवार क्षत्रियांनीच उचलली पाहिजे असा काहीं शास्त्रार्थ नाही. धर्मसंरक्षणार्थ तलवार धारण करण्याचा सर्व वर्णाना सारखाच अधिकार आहे.

१ राजा : पण सर्व वर्णापिकोंही कोणी हें साहस करण्याला तथार होईल, अशी आशा करणे व्यर्थ आहे.

धर्म० : पर्वा नाहीं. आनंदखंडांतील सर्व वर्ण धर्मयुद्धापासून विन्मुख झाले तरी आपल्या तपोबलाने सर्व वर्णाना आपल्या पायांवर नाक घासावयास लावणारे हजारों समर्थ संन्यासी आज आनंदखंडात वावरत आहेत. ते सर्व आपले दंडकमंडल झुगाऱ्यु धर्मसेवेप्रीत्यर्थ तलवार हातांत घेऊन रणांगणावर येऊन दाखल होतील. क्षत्रियांचाच तलवारीणीं परिचय आहे आणि संन्याशाला तलवारीची नुसती तोंडओळख देखील नाहीं, असे समजून नका.

२ राजा : पण नुसती तलवार हातांत धरून उपयोग काय? ती रणांगणांत नाचविध्यासाठी मनंगटांत ताकद पाहिजे.

धर्म० : संन्याशाच्या मनगटात ही ताकद केव्हांही असते. त्याने शस्त्रसंन्यास केलेला असला तरी शक्तिसंन्यास केलेला नसतो. किवहृता ही शक्ति परमोत्कषणीं ज्याच्या मनगटात नसेल, तो खरा संन्यासीच होऊं शकत नाहीं. कारण संन्यास हा मर्दीचा धर्म आहे—नामर्दीचा धर्म नाहीं. ही शक्ति सदैव मनगटात खेळत असूनही तो शस्त्रास कथीं स्पर्श करीत नाहीं, हें त्याचें औदाय आहे—हें त्याचें पावित्र्य आहे. पण तेवढाचावरून, तो अशक्त आहे—भीर आहे, अस समजून नका. तो धैर्याचा मेरु आणि शौर्याचा सागर आहे. त्याच्या सामर्थ्याला जगांत सीमा नाहीं. त्याला तुमची ही यःकश्चित तलवारच काय, पण इंद्राचें वज्र, विष्णुचें सुदर्शन अगर शंकराचा त्रिशूल हीं मुद्रां खेळणीच आहेत. त्याला पेलणार नाहीं असे एकही शस्त्र अगर एकही अस्त्र जगांत नाहीं. कलिकाळावर जय मिळविणारे त्याचें मनगट प्रथमदर्शनीं किती दुर्बल भासले तरी शस्त्राला स्पर्श करण्याची इच्छा त्याच्या चित्तांत उद्भवतांच त्याच्या ठिकाणी जगांतील सर्व शस्त्रास्त्रे सहज लीलेने खेळविध्याचें सामर्थ्य क्षणांत प्रगट होते. तेव्हां अशा सर्वसंगपरित्यागी निर्भय संन्यासवीरांचा पंथ पृथ्वीच्या पाठीवर जिवंत नांदत आहे, तोंपर्यंत, धर्मपक्षाचा एक बाल वांकडां करण्याची तुमचीच काय, पण कृतांत काळाचीही छाती नाहीं, हें पक्के लक्षांत ठेवा.

कल्प० : परंतु भूपालहो, आनंदखंडांतील तुम्ही क्षत्रिय जिवंत असतां सर्वसंग-परित्यागी संन्याशांना धर्मसेवेप्रीत्यर्थ आपले दंडकमंडल टाकून धर्मयुद्धांत शस्त्र धारण करण्याची पाळी यावी, हें तुम्हांला लांछनास्पद आहे. प्रबलांपासून दुर्बलांचे रक्षण करणे हा सनातन क्षात्रधर्म आहे आणि त्यापासून परावृत्त होणें हा तुमचा व तुमच्या कुलाचा अधःपात आहे,

१ राजा : पण आतां संन्यासी क्षात्रधर्म स्वीकारून तलवार गाजविण्यास तयार शाळे आहेत. मग आमची जरुरी काय ?

१ संन्यासी : आपद्वर्म म्हणून लोकसंग्रहार्थ क्षात्रधर्मच काय, पण शूद्रधर्मही संन्यासी स्वीकारील. तें त्याचें कर्तव्य आहे व तो त्याचा अधिकारही आहे.

कल्प० : परंतु अशा आपत्तीत क्षत्रियांनी संन्याशाला पाडणे हा मात्र परमथोर क्षात्रधर्मचा उच्छेद आहे. तेव्हां नका—मी तुम्हांला प्रार्थना करतें कीं, नका—या अंधोर कर्मला प्रवृत्त होऊन नका. धर्मसंरक्षणार्थ संन्याशांनी तलवार धरावी व क्षत्रियांनी हातांत कांकणे भरून अंतःपुरांत दडून वसावें, हें दृश्य आपली अधोगति दर्शविणारें आहे.

धर्म० : भूपालहो, मी पुनः आपल्याला सांगतो—अगदीं कळकळीने विनवून—पदर पसरून सांगतों कीं नका—धर्मसेवेचा त्याग करून इहलोकीं अपकीर्ति आणि परलोकीं दुर्गती यांचीं जोड करून घेऊ नका. धर्म तुमच्यावांचून केव्हांही रसातळाला जाणार नाहीं. परंतु धर्मत्यागामुळे तुमचा मात्र परिणामीं सर्वस्वनाश होईल हें लक्षांत ठेवा. व्हा—सावध व्हा. भलत्याच आत्मघातकी दुराग्रहाला वळी पडून अधोगतीच्या मार्गवर पुढे पाऊल टाकू नका. त्यांत तुमचें कल्याण नाहीं—त्यांत तुमचा उद्धार नाहीं. ध्या—ही तलवार ध्या—या धर्मयुद्धाच्या सेनापतिपदाचा स्वीकार करा—आणि धैर्यानें धर्मधबजाच्या रक्षणासाठी रणांगणावर दाखल व्हा.

कल्प० : भूपालहो, आचार्याच्या आजेचा भंग करू नका—विनंतीचा अव्हेर करू नका. धर्मरक्षणार्थ धर्मसिहासनाधिपतींनी तुमच्यापुढे पदर पसरावा आणि तुम्ही त्यास पाठमोरे व्हावें हें तुम्हांस भूषणावह नाहीं. अशा याचकाने अशी याचना केली असतां ती पूर्ण करणे, हाच क्षात्रकुलाचा आजवरचा शिरस्ता आहे—सदाचार आहे. तेव्हां या—आचार्याच्या शब्दाला मान देऊन तुमच्यापैकीं कोणी तरी पुढे या—आणि ही सेनापतीची तलवार ग्रहण करा. हा थेण मान आहे—हें थोर भाग्य आहे.

१ राजा : पण आम्हाला त्याची विलकुल जरूर नाहीं.

धर्म० : जरूर नाहीं ? कां जरूर नाहीं ? तुम्ही क्षत्रिय आहांत आणि युद्ध हा तुमचा परम पवित्र धर्म आहे. तेव्हां युद्धाच्या नेतृत्वाचा मान तुम्हाला प्राप्त झाला असतां त्याचा स्वीकार करणे, हें तुमचें ब्रीद आहे.

कल्प० : म्हणून मी पुनः हात जोडून तुम्हाला प्रार्थना करितें कीं या—तुमच्यापैकीं कोणी तरी धैर्यानें पुढे सरसावून धर्मसंरक्षणाप्रीत्यर्थ ही तलवार ध्या आणि आपला व आपल्या क्षात्रकुलाचा यशोदुभिं दिगंत गाजवा. या—पुढे या—आणि ही तलवार ध्या.—

१ राजा : नाहीं—या तलवारीला आम्ही स्पर्श करणार नाहीं.

धर्मा० : स्पर्श करणार नाहीं ?—या तलवारीला स्पर्श करणार नाहीं ?

सर्वे राजे : नाहीं.

धर्मा० : या क्षावकुलदेवतेचा सत्कार करणार नाहीं ?

सर्वे राजे : नाहीं.

धर्मा० : या सद्गर्मशक्तीचा स्वीकार करणार नाहीं ?

सर्वे राजे : नाहीं—नाहीं—नाहीं—त्रिवार नाहीं.

धर्मा० : तर मग मुदींडांनो, चला—चालते व्हा. तुमच्यासारख्या नामद—नादान क्षत्रियांच्या मदतीवांचून हें धर्मयुद्ध बंद पडेल, असें समजून का. कल्पलते, आण—ती सेनापतीची तलवार इकडे आण. हा संन्याशांचा संन्यासी आपला दंडकमंडलु झुगाऱ्णन प्रबलांपासून दुर्बलांचें रक्षण करण्यासाठी या तलवारीचा आज स्वीकार करीत आहे. आण—ती तलवार इकडे आण. आजपासून या धर्मयुद्धाच्या सेनानायकत्वाची जवाबदारी आम्ही आपल्या शिरावर घेतली आहे. (संन्याशांकडे वळून) सन्मान्य यति-जनहो, धर्मसंरक्षणाची जवाबदारी ज्यांच्या शिरावर आहे त्यांनी ती आज झुगाऱ्णन दिली असून ते आज धर्मविध्वंसनाच्या पातकाला सिद्ध झाले आहेत. परंतु त्यांनी धर्माचा असा धिकार केला असला तरी धर्म हेंच ज्यांचें जीवन अशा आपणां यतींना धर्माचा होऊं पाहणारा उच्छेद स्वस्थ वसून पहाणे शक्य नाहीं. शस्त्रग्रहण हा यतींचा नित्य आणि सामान्य धर्म नाहीं हें आम्हीं जाणतों. परंतु लोकांचा उच्छेद होऊं नये व धर्माचा नाश होऊं नये म्हणून आपत्काल समजून आज आम्ही शस्त्र-धर्माचा स्वीकार केला आहे; आणि सद्गर्मसंरक्षणप्रीत्यर्थ अखिल आनंदखंडांतील सर्वसंगपरित्यागी संन्याशांनीं आपले दंडकमंडलु फेंकून शस्त्र धारण करावें अशी सर्वश्रेष्ठ धर्मसिंहासनाचे अधिपति या नात्यानें आमची आपणास सर्वांस जाहीर धर्मज्ञा आहे.

सर्वे सं० : आचार्यांची आज्ञा आम्हांस शिरसावंद आहे. हे पहा. आम्ही आपले दंडकमंडलु फेंकून दिले ! (तसें करतात).

३ राजा : अरे—अरे—अरे—यतिजनहो, हा यतिधर्माचा उच्छेद—संन्यासधर्माचा विधवंस आहे ! —

धर्मा० : धर्मभ्रष्टांनो, धर्मगुरुंना धर्मोपदेश करण्याच्या लांडचा कारभारांत पडून का. यतिधर्मचिं ज्ञान तुमच्यासारख्या धर्महीन नतद्रष्टापेक्षां या धर्म-निष्ठांना अधिक आहे. तुमच्या पांडित्याची त्यांना जरुरी नाहीं. ज्ञानामींत स्वार्थसर्वस्वाची होळी करून केवळ लोकसंग्रहार्थंच जो जीवित

धारण करून असतो, अशा निरहंकार, निर्ममक, निरपेक्ष संन्याशाच्या ठिकाणी धर्मभंग आणि धर्मोच्छेद संभवतच नाहीत.

१ संन्यासी : आणि संभवलेच तर प्रवलांच्या जुलुमापासून दुर्बलांचे संरक्षण व्हावें म्हणून आमच्या हातून घडत असलेल्या या शस्त्रग्रहणरूप पातकाचें परमेश्वर नेमील तें प्रायश्चित्त भोगावयास आम्हीं मोठ्या आनंदानें तयार आहोत. त्याबद्दल तुम्हां धर्मभ्रष्टांना फिकीर करण्याचें कांहीं एक कारण नाही.

धर्मी० : तेव्हां चला—आतां एक क्षणभर येथे उभे राहू नका. तुमच्यासारख्या धर्मभ्रष्ट कर्मनष्ट रडतरावांची धर्मपक्षाला आतां विलकुल जरूरी नाहीं. वास्तविक तुमच्या या विश्वासघातकी वर्तनाबद्दल आम्ही तुम्हाला आतांच शासन घडवावयास पाहिजे होते. परंतु तुमच्या स्वातंत्र्यावर गदा घालण्याची आमची इच्छा नाहीं. तुम्ही खुशाल येथून चालते व्हा. धर्मांत कांहीं चैतन्य असेल—कांहीं सामर्थ्य असेल—तर तो तुमच्या मदती-वांचूनही जगाच्या पाठीवर निःसंशय जिवंत राहील. उद्यापासून एका वाजूला सत्यनिष्ठ संन्यासी व दुसऱ्या वाजूला सत्यभ्रष्ट क्षत्रिय असाच देखावा धर्मक्षेत्र रणभूमीवर जगाच्या दृष्टीस पडेल, आणि संन्याशाचें मनगट वलवान् कीं क्षत्रियांचें मनगट वलवान् याचा निकाल संग्राम-देवतेच्या सिंहासनापुढे कायमचा लावला जाईल !

(धर्मनिंदाचा जयजयकार).

—पडदा पडतो.—

अंक तिसरा समाप्त



अंक चवथा

प्रवेश पहिला

(उद्यामकेतूचा राजवाडा. उद्यामकेतु, तक्षक व सेनापति)

सेनां० : सरकार, या भगव्या फटिगांनीं तर भयंकर कहर करून सोडला आहे. उम्ह्या जन्मांत शस्त्राचें नांवसुद्धां ज्यांनीं तोंडावाटे काढले नसेल, ते शस्त्र हेच ज्यांचें दैवत त्या आम्हा कांतार बीरांना इतके जर्जर करून टाकतील, अशी मला कल्पनासुद्धां नव्हती.

उद्याम० : पण आम्हाला त्याची विलकुल फिकिर वाटत नाही. कांतारांतील झाडून सारे चंडमुऱ्डचामुऱ्ड गोळा करवून त्यांच्या करवी आम्ही त्यांची सहज रंग जिरवून टाकूं-सोडाणार नाहीं.

तक्षक : वरोबर आहे. संन्याशाच्या डोक्यावर संन्यासीच मारला मृणजे अनायासे कांठचाने कांटा निघून जाईल.

उद्याम० : पण आम्हाला खरी चिंता पडली आहे ती चंद्रकलेने युद्धाविरुद्ध उभारलेल्या या बंडाळीची ! ती जर आम्हाला तावडतोव मोडून टाकतां आली नाहीं तर कांतारांत यादवीचा वणवा पेटून कांतारांच्याच हातून कांतारांचा नाश होण्याची पाळी आल्यावाचून खात्रीने रहाणार नाहीं.

तक्षक : सरकारांनीं माईसाहेवांना मोकळे ठेवले, हीच मुळीं चूक झाली. त्यांनी तलवार घेण्याचा इन्कार करतांच त्यांना एकदम कालदुर्गाचा रस्ता दाखवावयास पाहिजे होता.

उद्याम० : पण ही कारटी एवढा उपदव्याप करील व कांतारांतील चांगले चांगले मृणविणारे लोकनायकसुद्धां हिच्या नादाला लागतील, असे आम्हाला स्वप्न कां पडले होतें ?

सेनां० : सरकार, झाल्या गोष्टी होऊन गेल्या ! पण आतां मात्र जालीम उपायाची योजना करण्यांत कमुर होतां उपयोगी नाहीं.

उदाम० : आणि आतां आमच्या हातुन तो होणारही नाहीं. आतांपर्यंत आमच्या अपत्यस्नेहाने आम्हाला जेथें तेथें असें फजीत केले आहे. पण आतां यापुढे तो पार झुगाऱ्याने देण्याचा आमचा पक्का निश्चय झाला आहे.

सेना० : तर मग सरकारांनी लष्करला हुकुम द्यावा, म्हणजे माईसाहेबांचा तावडतोब वंदोवस्त होईल.

उदाम० : त्याचाच आम्ही विचार करीत आहोंत. (सेवक येतो).

सेना० : सरकार, धर्माधिपतीच्या स्वान्या आल्या आहेत.

उदाम० : सेनापती; व्यवस्था चोख आहे ना ?

सेना० : अगदीं चोख आहे.

उदाम० : तक्षक, चला. त्या चामुंडाधिपतीच्या स्वागताला चला.

(उदाम० व तक्षक जातात)

सेना० : (हळूच) उत्पात—उत्पात—

उत्पात : (प्र. क.) काय आज्ञा ?

सेना० : इषारा होतांच ठरल्याप्रमाणे कारवाई झाली पाहिजे. नाहीं तर डोके उडविलें जाईल.

उत्पात : सेनापतीनी वेफिकीर असावें. या वंद्याचें डोके हजर आहे.

सेना० : जा—हुशार रहा. (उत्पात जातो. दुसऱ्या वाजुने उदाम०, तक्षक, ज्ञानानंद, विद्यानंद, योगानंद प्र. क.)

उदाम० : आचार्यांनी या आसनावर अधिष्ठित व्हावें. (ते तसें करतात).

ज्ञाना० : सम्राटा, तूंही आपल्या आसनावर वैस.

उदाम० : आचार्यांनी आमच्या विनंतीचा काय विचार केला ?

ज्ञाना० : धर्मनिंदाप्रमाणे शस्त्रधारण करून मनुष्यसंहाराच्या अत्याचाराला प्रवृत्त होणे आम्हाला विलकुल मान्य नाहीं.

विद्या० : म्हणजे आम्ही युद्धाला भित्र॑ असें मात्र मुळींच नाहीं. युद्धच काय, पण महायुद्धाचीसुद्धां आम्हाला भिती वाट नाहीं. परंतु युद्धाचा स्वीकार केल्याने अर्हिसाप्रधान यतिधर्माचा भग होतो, म्हणून आम्हाला शस्त्रधारण करावयाचे नाहीं

उदाम० : हरकत नाहीं पण हिसात्मक युद्धकर्माचा स्वीकार करणे आपणाला पसंत नसलें तर आपण शांतिप्रधान, अर्हिसात्मक सत्याग्रहाचा अवलंब करून धर्मनिंदाला शस्त्रसंन्यास करण्यास भाग पाडलेत, तर तेंही आम्हाला कबूल आहे.

ज्ञाना० : सत्याग्रहाला आमची ना नाहीं. परंतु धर्मनिंदासारख्या धर्मभ्रष्ट, कर्मभ्रष्ट चांडाळावर त्याचा कांहीं प्रभाव पडेल, असा विश्वास आम्हाला वाट नाहीं.

विद्या० : आणि म्हणून असल्या निरर्थक खटाटोपांत पडून शक्तीचा व कालाचा
वृथा अपव्यय करण्यात कांहीं अर्थ नाहीं, असा आमचा अभिप्राय आहे.

योगा० : तेव्हां या दोन शर्तीशिवाय आम्हाला पसंत पडणारी व तुला हटकून
गुण देणारी अशी तिसरी एखादीं रामबाण शर्त असेल तर सांग. म्हणजे
तिचा आम्ही मोठ्या आनंदानें विचार करू.

ज्ञाना० : पण या दोन शर्तीं मात्र आम्हांला विलकुल मान्य नाहींत.

उद्भाष० : ठीक आहे. आमच्यापाशीं तिसरी रामबाण शर्तही तयार आहे. सेनापति—
(सर्व वाजूनी नागवा तलवारी घेतलेले शिपाई प्र० क०).

ज्ञाना० : म्हणजे ? हें काय ?

उद्भाष० : ही तिसरी अचुक गुणकारी रामबाण शर्त. या शर्तीच्या अन्वये हे शिपाई
आपल्याला मोठ्या सन्मानानें कालदुर्गाचा रस्ता दाखवतील व तेथील
सन्मान्य अधिकारी आपल्या श्रेष्ठ दर्जाला शोभेल, असें सत्कारपूर्वक
आपले आदरातिथ्य करतील.

विद्या० : म्हणजे ? तू आम्हांला कालदुर्गाविर कैद करून ठेवणार कीं काय ?

उद्भाष० : छे-छे आपल्यासारख्या योर धर्मचार्याना कैद करण्याचें पातक मी करें
करीन ? आपण श्रेष्ठ धर्मीठाधिपति ! तेव्हां आजच्या आणीबाणीच्या
प्रसंगीं आपल्या देहबलाचा नाहीं तर निदान आपल्या आत्मबलाचा तरी
फायदा मला आपल्यापासून हवा आहे; आणि म्हणून तपश्चर्येसाठीं हीं
एकान्तवासाची व्यवस्था मी मुद्दाम आपणासाठीं केली आहे. कालदुर्गा
ही अत्यंत प्रसन्न व प्रशांत जागा आहे; आणि मारील सर्व व्याप
सुठल्यामुळे सर्वसंगपरित्यागपूर्वक संन्यासधर्माचिं पवित्र तपाचरण तेथे
आपणाला निविधनपणे करितां येईल. संकटसमयीं तपोनिषठांच्या मार्क-
तीनें देवावर भार घालण्याचा हा शिरस्ता सर्वमान्यच आहे. तेव्हां
आचार्य त्याला आपली असंमति दर्शविणार नाहींत, अशी मला उमेद
आहे.

ज्ञाना० : उद्भाषकेतु, तुझे हें कपटाचरण पाहून आमच्या आंगाचा अगदीं सात्विक
संताप झाला आहे; आणि तुझ्या अत्याचाराचा आम्ही अत्यंत कठोर
शब्दांनीं तीव्र पण सविनय निषेध करीत आहोंत.

उद्भाष० : मला आपला हा सविनय निषेध पूर्ण मंजूर आहे व त्याबद्दल मी आपला
फार आभारी आहे.

विद्या० : उद्भाषकेतु, तू ही आमची थट्टा आरंभिली आहेस काय ?

उद्भाष० : छे विलकुल नाहीं माझ्या दोन शर्तींपैकी कोणती तरी एक आपणांकडून
मान्य होईपर्यंत मी खरोखरच आपणांकडून कालदुर्गातील पुण्यपावन
एकान्तवासांत जयप्राप्तीकरितां घोर तपश्चर्या करविणार आहे.

- योगा० : धर्मगुरुंचा व धर्मसिंहासनांचा हा धडधडीत अपमान आहे.
- उद्दाम० : आपल्या या विद्यानाला माझा बिलकुल विरोध नाहीं.
- ज्ञाना० : धर्मगुरुंचा हा छळ लोकांच्या कांनी गेला, तर ते तुझ्यावर खवळून जातील !
- उद्दाम० : मी त्यांची समजूत घालीन व त्यांचा रोप दूर करीन !
- विद्या० : पण त्यांनी तुला क्षमा केली तरी परमेश्वर तुला यावळूल कडक शासनच करील !
- उद्दाम० : आपल्यासारख्या नेभळटांचा पक्ष घेऊन मला शासन करण्याइतका परमेश्वर पागल आहे, असें मला वाटत नाहीं. त्याच्या दरबारांत तुमच्यासारख्या ढोऱ्यांच्या पेक्षां माझी इज्जत खात्रीनें जास्त आहे.
- विद्या० : धर्मद्रोही चांडाल, धर्मगुरुंचा हा छळ तुला अंतीं रौख गति दिल्यावाचून रहाणार नाहीं.
- उद्दाम० : वस. वायकासारखीं वॉटें मोडणें वंद करा. तुमच्यासारख्या भेकडांच्या शिव्याशापांनी या उद्दामकेतूचा एक रोमही वांकडा व्हावयाचा नाही. युद्ध अगर सत्याग्रह यांच्यापैकीं एक शर्त मान्य करा. नाहीं तर या शिवायांच्या वरोवर कालदुर्गाचा रस्ता धरा. सेनापति, कालदुर्गाविर यांची तावडतोब रवानगी करा; आणि तक्षक, यांचीं धर्मपीठं जप्त करून सरकारजमा करण्याविषयी अधिकाऱ्यांना आमचा हुक्म फर्मावा. सेनापती, घेऊन चला यांना येथून.
- ज्ञाना० : अरे सद्ग्रहस्था, आम्हांला विचार करण्याची तरी फुरसत दे. एकदम आमची अशी उचलवांगडी करून नकोस.
- उद्दाम० : आपल्याला विचार करण्याला भरपूर फुरसद मिळावी, म्हणूनच आम्ही आपली कालदुर्गाविर रवानगी करीत आहोत. तेव्हां तेव्हे खुशाल-शांत मनानें-अगदीं मरेपर्यंत विचार करीत वसा. चला सेनापती, घेऊन चला यांना येथून.
- ज्ञाना० : थांवा-अशी घाई करू नका. उद्दामकेतू, आम्ही तुझी सत्याग्रहाची शर्त मानावयास तयार आहोत.
- उद्दाम० : पण तुमच्यासारख्या नादान भेकडांच्या हातून सत्याग्रह यशस्वीपणानें पार पडेल, असें आम्हाला आतां वाटत नाहीं. सत्याग्रह हा मर्दांचा मार्ग आहे-नामदर्दचा मार्ग नाहीं, आणि तुमच्या अंगीं मर्दुमकीचा लेशही नाहीं, अशी आमची अनुभवानें वालंवाल खात्री होऊन चुकली आहे.
- योगा० : आम्हांला-संत्याशांना-धर्मगुरुंना-नामर्द म्हणतोस ? काय म्हणावें तुला ?

उद्दाम० : काय वाटेल तें म्हणा-मला त्याची पर्वा नाहीं. तुम्हांला संत्यासदीक्षा देऊन धर्मसिंहासनांवर कोणत्या गाढवाने बसविले, हेच समजत नाहीं. तुमच्यासारखे विनदाढीचे बोकड धर्मसिंहासनांवर नांदण्यापेक्षां तीं सपगेल ओस पडलीं किंवा पृथ्वीच्या पाठीवरून अजिबात नाहीशीं ज्ञालीं तरी मला चालतील-चला-सेनापति, न्या यांना येथून.

तिघे० : धर्मद्रोह-धर्मद्रोह-धर्मद्रोह ! परमेश्वरा, धर्मरक्षणासाठीं लवकर धांवून ये-नाहीं तर धर्म रसातळाला गेलाच न्हाणून समज. (सेनापति त्यांना घेऊन जातो).

तक्षक : म्हणजे ? सत्याग्रहाची कल्पना सरकारांनी सोडून दिली काय ?

उद्दाम० : छे-ती अमलांत येईपर्यंत या लफंग्यांना येथून निसटून जातां येऊं नये म्हणून आम्ही अडकवून टाकले आहे. एवढे आतां कांतारांतील सारे चंडमुंडचासुंड पकडण्याचा हुक्म काढा. त्यांना चांगली तंबी देऊन यांच्यावरोवर सत्याग्रहाच्या मोहिमेवर पाठविण्याची आमची इच्छा आहे.

तक्षक : पण या सत्याग्रहाचा कांहीं उपयोग होईल, असे सरकारांना वाटें काय ?

उद्दाम० : फार काहीं होणार नाहीं. पण थोडासा होईल. धर्मनिंद सत्याग्रहाला भिऊन शस्त्रसंत्यास करील, असे मुळीच नाहीं. परंतु संत्यासांप्रदायांत फुट पडून धर्मनिंदाचे बळ वाढण्याचे मात्र खात्रीने थांबेल; आणि त्याची वदनामी करण्याला तें एक चांगले कारण आपल्याला मिळेल.

सेवक : (प्र. करून) सरकार, सुरेंद्राला आणले आहे.

उद्दाम० : आण त्याला आंत. (सेवक जातो व कैदी सुरेंद्राला घेऊन येतात). सुरेंद्र, तुझी काय वाट लावावयाची याचा विचार आम्ही कामलतेच्या मर्जीवर सोंपविला होता. परंतु आतां आम्हीच तुला देहान्ताची शिक्षा फर्मविली आहे.

सुरेंद्र : ठीक आहे.

उद्दाम० : पण एका शर्तीवर तुला प्राणदान देण्याची आमची इच्छा आहे.

सुरेंद्र : मला प्राणदानाची जरूरी नाहीं; आणि मी तुमची कोणतीही शर्ते माझ्य करण्यास तयार नाहीं, हेच शरीर आज तुमच्या हातांत सांपडले आहे व त्याची वाटेल तशी वासलात लावण्याला तुम्ही समर्थ आहांत.

उद्दाम० : पण आमची शर्त कांहीं फारशी विकट नाहीं. कामलतेला आपल्या प्रेम-बंधनांतून तू मुक्त करावेस आणि तिला आमच्याशीं विवाह करण्याची परवानगी द्यावीस, एवढेंच आमचे म्हणणे आहे.

सुरेंद्र : परकविण्याच्या हातून स्वदेशाचा घात करविण्याचा संकल्पे कामलतेनें ज्या धर्णी केला, त्याच क्षणापासून ती माझ्या व मी तिच्या प्रेमवंधतांनुन मुक्त झालो आहोंत. तेव्हां आतां कोणाचाही हात घरून कोठेही भटकण्याला तिला माझ्या परवानगीची मुळींच जरूरी नाही.

तक्षक : सुरेंद्र, तुम्ही आपल्या प्रेमाचा पाश तोडला असला तरी तिने तो अजून तोडलेला नाही. तिचें तुमच्या ठिकाणचें प्रेम अद्यापीही अव्यभिचारी व एकनिष्ठ आहे.

सुरेंद्र : हो-असें दिसतें खरें ! नाही तर तिने मला कपटाने युद्धांत पकडून तुमच्या स्वाधीन कां केले असते ? आणि आतां तुमच्या हातून मारूला जाण्याचा प्रसंग माझ्यावर कां आणला असता ? तेव्हां तिच्या अव्यभिचारी व एकनिष्ठ प्रेमाचें अस्तित्व सिद्ध करण्यासाठी हा खरोखरच मोठा सबळ पुरावा आहे.

उद्दाम० : सुरेंद्र कांहीही असो. पण तुझ्या प्रेमाचें निमित्त पुढे करून ती आमचें प्रेम झिडकारीत आहे. तेव्हां तुझ्या प्रेमाविषयी तिच्या मनांत नांदत असलेली आशा समूळ नाहीशी करून आणि आपला हात आमच्या हातांत देण्याचा आग्रहपूर्वक उपदेश करून तिचें मन वलविण्याच्या कामीं आम्हाला मदत करण्याचें तूं वचन देत असलास, तर तुझे देहान्तशासन रद्द करण्यास आम्ही तयार आहोंत.

सुरेंद्र : उद्दामकेतु, सुरेंद्र हा एखादा कुटण्या आहे अशी का तुझी समजूत आहे ? मूर्खा, आपल्या ठिकाणीं इतके अचल प्रेम करणाऱ्या स्त्रीला आपल्या हातानें परव्याच्या पर्यंकावर नेऊन बसविण्याला एखाद्या घंडालासुद्धां लाज वाटेल. मग माझ्यासारखा पुरुष असा वेशरमपणा पत्करील, असे तुला वाटले तरी कसें ?

तक्षक : पण यांत कुटणपणाचा संवंध काय ? ही मध्यस्थी आहे व तुम्ही दोघांनीं एकमेकांचे प्रेमपाश तोडून टाकल्यानंतर अशी मध्यस्थी करण्यांत कोणत्याही प्रकारचा हलकेपणा नाही.

सुरेंद्र : चुप वैस मुर्दाडा. आतां यापुढे जीभ जास्त लांबली तर मुळापासून उपटून देईन. याद राख !

उद्दाम० : तर मग सुरेंद्र, तुला आपला जीव प्यार नाहीं असें दिसतें !

सुरेंद्र : माझा जीव मला कितीही प्यार असला तरी कुटणगिरीच्या मोबदल्यांत त्याचा सौदा करण्याची माझी इच्छा नाहीं, मी आनंदानें मरेन. पण कामलता तर राहूं दे-पण दुसऱ्या कोणत्याही प्रेमनिष्ठ स्त्रीला

पेरवयाच्या शय्यैवर चढण्याला आपल्या हाताचा आधार केवऱ्हांही देणार नाही.

उद्धाम० : तर मग तुला आतां मरणाच्याच तयारीला लागले पाहिजे.

सुरेंद्र : मरणाची तयारी नामदालिकरावी लागते. मर्दालिकरावी लागत नाही.

मर्दे नेहमी मरावयाला तयारच असतो.

उद्धाम० : ठीक आहे. तक्कक, कांतारछावणीपुढे याची कत्तल उडविण्याचा सेनापतींना संदेश पाठवा. (पडवांत-कामलता:-“नाही-सुरेंद्रांची कत्तल उडणार नाही.”) सुरेंद्रांची कत्तल उडणार नाही ! कोण म्हणते उडणार नाही ?

(कामलता प्र० क०)

काम० : मी म्हणते उडणार नाहीं-ही कामलता म्हणते उडणार नाही.

उद्धाम० : पण कामलतेला या भानगडींत पडण्याचें कारण काय ?

काम० : सुरेंद्र कामलतेचा गुन्हेगार आहे व त्याला शिक्षा सुनावण्याचा अधिकार राजाधिराजांनी कामलतेला दिलेला आहे.

उद्धाम० : पूर्वी दिला असेल. परंतु कामलतेने कांतारसग्राटाच्या तलवारीचा त्याग करून आपली नालायकी शाब्दीत केल्यामुळे आम्ही तो अधिकार तिच्याकडून काढून आपल्याकडे घेतला आहे व सुरेंद्रास देहान्ताची शिक्षा फर्माविली आहे.

काम० : पण मी ती अमलांत आणू देणार नाही. सुरेंद्र जिवंतच राहिले पाहिजेत. व या कामलतेच्या मनगटांत सामर्थ्य असेपर्यंत ते जिवंतच राहतील.

उद्धाम० : कामलते, कांतारसग्राटापुढे आपल्या मनगटाच्या सामर्थ्याचा दिमाख मिरविण्याला तुला कांहीं शरम वाटत नाही ?

काम० : कांतारसग्राटापेक्षां माझें मनगट कमकुवत असते तर मला जरूर शरम वाटली असती. परंतु तें तसें कमकुवत नाही अशी माझ्या दिलाची बालंबाल खाची आहे व ती मी प्रसंग पडल्यास आपणाला प्रत्यक्ष अनुभवाने सिद्ध करून देण्याला तयार आहे.

उद्धाम० : कामलते, दिवसानुदिवस तूं अधिकाधिक वेफाम होत चालली आहेस हें चांगले नाहीं.

काम० : माझे स्वातंत्र्य हरण करून मला सर्व बाजूंनीं तुम्ही जखडून टाकूं लागलांत तर तें मी कोठवर सहन करणार ? स्वजनांच्या घातापासून मी परावृत्त झाले हें कांहीं मी अघोर पाप केले नाहीं.

उद्धाम० : अघोर पापच केले आहेस. ज्यांनी तुला धिकारिले ते तुझे स्वजन नसून ज्यांनी तुला आश्रय देऊन तुझ्यासाठीं आपले सर्वस्व धोक्यांत

घातले तें तुझे स्वजन आहेत आणि त्यांच्याच इच्छेप्रेमाणे तूं चालले पाहिजेस.

काम० : नाहीं. मी त्यांना केवळांहि आपले स्वजन मानणार नाहीं व त्यांच्या हातांत निर्जीव वाहुल्यांप्रमाणे खेळणार नाहीं.

उद्धाम० : कामलते, तुझी ही जिद परिणामी तुला घातक झाल्याशिवाय राहणार नाहीं.

काम० : पण आतां माझा कोणता घात व्हावयाचा राहिला आहे ? माझे स्वातंत्र्य गेले—माझे वैभव गेले—माझे सौख्य गेले ! मी स्वदेशाला मुकले—स्वजनांना मुकले—आणि स्वतःवें जें जीवित तेंही आज माझ्या स्वाधीन राहिले नाहीं. मग आतां परिणामाची भीति वाळगिण्याचें मला कारण काय ?

उद्धाम० : नाहीं, ही तुझी चूक आहे. आमची धिकारलेली तलवार किंवा आमचा झिडकारलेला हात तूं अजूनही आपल्या हातांत धरणील तर वैभवलक्ष्मीं फिरूत तुझ्या पायावर लोळण घेत येईल.

काम० : नाहीं—आपल्या सैतानी तलवारीला या कामलतेचा प्राणांतीही किरून स्पर्श होणार नाहीं अथवा आपल्या पावित्र्याचा खून पाढून ही कामलता आपल्या पातकी देहाला प्राणांतीही प्रेमाने कवटाळणार नाहीं. असा अधःपात करून घेण्यापेक्षा—

पद-तुम सब मिलकर मंगल०—

मरणचि सुखकर जीवन मानी मना ॥ धू० ॥ सत्वहीन अधम जना ॥
सौख्य-भोग जरि नाना ॥ अधमलिना प्राणधना ॥ नाशचि परिणामि ॥ १ ॥

उद्धाम० : कामलते, विचार कर. तुझ्या शहाणपणावर आज तुझें एकटीचेंच जीवित अवलंबून नसून सुरेंद्राच्या जीविताची शाश्वतीही त्याच्यावर अवलंबून आहे. तूं आमच्या कोणत्याही मृणण्याला रुकार दिला नाहींस तर आमच्या तलवारीच्या आणि प्रेमाच्या या कटूचा दुसमानाला अघोर हाल अपेण्टेंत होरपाढून काढून तुझ्या डोळ्यांदेखत त्याचे राईराईवढे तुकडे करून टाकू—सोडणार नाहीं.

काम० : खुशाल करून टाका. माझी त्याला मुळींच हरकत नाहीं. त्यांच्या या नशवर देहापेक्षां त्यांच्याविषयींच्या माझ्या प्रेमाच्या पावित्र्याचें मोल शतपटीने अधिक आहे आणि देहाच्या रक्षणासाठीं प्रेमाचा खून पाढण्यापेक्षां प्रेमाच्या रक्षणासाठी शरीराचें बलिदान करणे अधिक थेयस्कर आहे.

उद्दाम०: ठीक आहे. सुरेंद्र, तुझ्या देशाचा घात करून तुला आमच्या स्वाधीन करणाऱ्या या स्वजनद्रोही राक्षशिणीच्या दोंगी प्रेमाचें पावित्र्य रक्षण करण्यासाठी आमच्या तलवारीवर आपल्या प्राणांचा वळी देण्याचा तुझ्याही बुद्धीचा निश्चय झाला आहे काय?

सुरेंद्र : हिंच्याच काय पण कोणत्याही प्रेमनिष्ठ स्त्रीच्या पावित्र्याच्या रक्षणासाठी या सुरेंद्राचे प्राण वळी जाण्याला केवळांही तयारच आहेत.

उद्दाम०: कैरवांचा मायेफिरूपणा तुम्हां दोघांच्याही अंगी ओतप्रोत भरलेला आहे! पण तुमचा स्वभाव जितका मानी व आश्रही आहे त्यांहून या उद्दाम-केतूचा स्वभाव जास्त मानी व जास्त जिहव्योर आहे. तो आपल्या दुसमानांच्या हट्टापुढे केवळांही वांकणार नाही. तो त्यांना आपल्या पायावर वांकविल; नाहीतर आपल्या पायांचाली तुडवून टाकील. तक्षक, आजपासून आठव्या दिवसाच्या मध्यरात्रीपर्यंत या दोन्ही हट्टखोरांनी आपला हट्ट सोडून, आमच्या इच्छेपुढे आपल्या माना बिनशर्त वाकविल्या नाहीत, तर नवव्या दिवसाचा सूर्य दितिजावर येतो न येतो तोंच या दोघांच्याही उघडचा मैदानावर शिरच्छेद करवून टाकवा. चला—सुरेंद्राला घेऊन चला येथून— (सुरेंद्राला नेतात. पडच्यात “बंड-बंड” असा गलबला होतो) वंड? वंड कोणाचें? तक्षक, पहा काय गडबड आहे ती (गलबला).

सेनापति : (प्र. करून) सरकार, राजकन्या चंद्रकला हातांत शांततेचें निशाण घेऊन अनेक सन्मान्य लोकनायकांसह व हजारों लोकांसह छावणीच्या महाद्वारावर येऊन उभी आहे व महाराजांच्या भेटीची परवानगी मागत आहे.

उद्दाम०: हें काय वंड आहे वाटतें? वेबकूब-पागल लोक! ‘बंड-बंड’ म्हणून ओरडतात! सेनापति आधी जा आणि हीं आरोळी एकदम बंद करवा!

सेना० : जशी सरकारांची आज्ञा. पण राजकन्येच्या निरोपाला काय उत्तर पाठवू?

उद्दाम०: आम्ही स्वतःच महाद्वारावर येत आहोत, असें कळवा तिला (गलबला). पण हा कला एकदम बंद करवा. (सेनापति जातो). कामलते, आमचें अखेतरचे शब्द लक्षांत ठेव. कांतारसग्राटानें आपला इच्छाभंग आजवर कधीं सहन करून घेतला नाहीं आणि तो यावेळीही करून घेणार नाहीं.

काम० : आणि कामलतेनेही आपली मान जुलुमापुढे कधीं वांकविलीं नाही आणि ती या वेळीही वांकविणार नाहीं.

उद्दाम०: ठीक आहे. पाहिले जाईल. तक्षक, हिला एकदम केंद करवा. आणि आम्ही महाद्वारावर जातो तेथें आमच्या पाठोंपाठ येऊन मिळा. (जातो).

तक्षके : (टाळी वाजवितो त्यावरौवर सेनापति व शिष्यायी येतात). राणौलो कैद करा. (ते तसे करतात). राणीसाहेब. समर्थांशी जिद करण्यापूर्वी थोडा विचार करावयास पाहिजे.

काम० : विचार कसला करावयाचा ? जिद करावयाची तर ती समर्थांशीचे केली पाहिजे. असमर्थांशीं करण्यांत पराक्रम काय ? तक्षक-

पद-तोडी-त्रिताल

पडला अघोर घाला ॥ झाला ॥ घात तरि न-या ॥ अधम पशु वला ।
नमविन भाला ॥ धू० ॥ परमथोर हा स्वतंत्र वाणा ॥ कालभये जरि
लांचिला ॥ सुवीरता-यश जाई लयाला ॥ मानहानि जनि काला
सकला ॥ १ ॥

-जातात.-

प्रवेश दुसरा

(कांतारसग्राटाच्या राजवाड्याचे महाद्वार. चंद्रकला, लोकनायक व
लोक शांततादेवीचा जयजयकार करीत राजद्वारासमोर मैदानांत उभे
असतां उदामकेतु तक्षकासह प्र. क.)

उदाम० : लोकनायकहो व लोकहो आपण एवढचा मोठचा जमावाने येवें कशा-
करितां जमा झालां आहांत ?

चंद्र० : हें अमानुष राक्षसी युद्ध एकदम वंद करण्यांत यावें अशी लोकांची इच्छा
आहे व ती समक्ष आपल्या कानावर घालावी म्हणून हे लोकनायक व
लोक आपल्या भेटीस आले आहेत.

उदाम० : मला वाटतें आमचा प्रश्न लोकनायकांना व लोकांना होता-तुला नव्हता.

चंद्र० : पण लोकनायकांना व लोकांना विचारलेल्या प्रश्नांचीं उत्तरे देण्याचा
अधिकार त्या सर्वांनी मला दिला आहे.

उदाम० : तुझ्या मार्फतीने जर आमचे सवाल जबाब व्हावयाचे असतील तर
आम्हाला आल्यापावली परत जावें लागेल. लोकनायकहो, आमची इच्छा
आपल्याशी बोलण्याची आहे व आपणच आमच्याशी बोलाल, अशी
आम्हाला उमेद आहे.

१ लोक० : नाही. आमच्या वतीने बोलण्याचा अधिकार आम्ही राजक्येला दिलेला
आहे.

२ लोक० : तीव्र आपल्याशीं काय बोलावयाचे तें बोलेल.

३ लोक० : आम्ही कोणीही तोंडावाटें एक अवाक्षर काढणार नाहीं.

उदाम० : तर मग आपली मुलाखत खलास झाली म्हणून समजा. येतों आम्ही.
(जाऊ लागतो).

चंद्र० : (अडवून) नाहीं. महाराजांना लोकांचा असा उपमर्द करून येथून जातां यावयाचें नाहीं.

उद्घाम० : लोकांनी आमचा उपमर्द केल्यावर लोकांचा मान ठेवण्याचे आम्हाला कारण काय?

चंद्र० : लोकांनी आपला विलकुल उपमर्द केलेला नाहीं.

उद्घाम० : उपमर्द केलेला नाहीं? आम्ही जिला नादान उरवून घरावाहेर हांकलून दिले तिला पुढारीपणाचा मान देणे, हा आमचा उपमर्द नाहीं काय?

लोक० : पण आपणाला जे माणूस प्रिय नाही तें लोकांनाही अप्रियच असलें पाहिजे असें कांहीं शास्त्र आहे की काय?

उद्घाम० : हो-हो-असेंच शास्त्र आहे.

चंद्र० : आपलें शास्त्र असेल-लोकांचे शास्त्र नाहीं. पसंतींनापसंतीचा जेवढा आपल्याला हक्क आहे तेवढा लोकांनाही आहे. आपल्याला मी अप्रिय झालें; आपण मला घरावाहेर हांकलून दिलेंत. लोकांना मी प्रिय झालें; लोकांनी मला आपली प्रतिनिधि नेमलें. त्यांत त्यांनी गैर काम केले?

उद्घाम० : कांहीं गैर केले असो किवा नसो. आम्हाला तुझ्या मार्फतीनें त्यांच्याशी वोलावयाचे नाहीं व आम्ही वोलणार नाहीं.

चंद्र० : आपल्याला वोलावेच लागेल व तेही माझ्या मार्फतीनेच वोलावेच लागेल. मी कांहीं यावेळी कांतारसभ्राटाने घरावाहेर हांकून दिलेली त्यांची नावडती मुलगी म्हणून आपल्यापुढे उभी नाहीं. कांतारलोकनायकांनी व लोकांनी एक मतानें निवडून दिलेली त्यांचीं प्रतिनिधी म्हणून आपल्यापुढे उभी आहे. आपल्या नादान मुलीशी आपण वोला किवा बोलून नका. ती आपल्या मर्जीचा प्रश्न आहे. परंतु लोकांच्या प्रतिनिधीशीं आपल्याला वोललेच पाहिजे व वोलावेच लागेल.

लोक० : हो-हो-बोललेच पाहिजे. वोलावेच लागेल! -

उद्घाम० : बोललेच पाहिजे? वोलावेच लागेल? -

चंद्र० : हो-हो-बोललेच पाहिजे.-वोलावेच लागेल.-मी आपणाला वोलावयास लावीन-सोडणार नाहीं.

उद्घाम० : युद्ध वंद व्हावें अशी लोकांची इच्छा आहे. परंतु आमचीं तशी इच्छा नाहीं आणि आम्ही तें केवहांहीं वंद करणार नाहीं.

चंद्र० : महाराज लोकांच्या इच्छेचा असा अनादर करतील त्याचा परिणाम लोकांना व महाराजांना दोघांनाही भोगावा लागेल.

उद्घाम० : परंतु आजच्या परिस्थितीत युद्ध वंद करणे हेही लोकांना आणि आम्हाला हानिकारकच होणार आहे.

चंद्र० : नाहीं—लोकांना व लोकनायकांना तसें वाटत नाहीं.

उद्धाम० : नसेल वाटत. पण आम्हाला जोपर्यंत तसें वाटत आहे, तोपर्यंत युद्ध हें चालूं राहिलेच पाहिजे व ते चालूं राहणारच.

चंद्र० : तर मग लोकमताला पायाखालीं तुडविष्णाचा आपला निश्चयच झाला आहे.

उद्धाम० : लोकमत जर मूर्खपणाच्या दिशेने वाहूं लागले तर त्याला बाजूस सारणे भागच आहे. मूर्ख लोकमताच्या नाढीं लागून कांतारसाम्राज्य आम्हांला कांहीं धुळीला मिळवून घ्यावयाचे नाही.

चंद्र० : महाराज, लोकमत मूर्खपणाच्या दिशेने वहात नसून शहाणपणाच्या दिशेनेच वहात आहे; आणि त्याला अनुसून आपण चाललांत तर कांतारसाम्राज्य या भयंकर संकटांतून सहीसलामत बाहेर पडेल. आपल्या लहरीवरोंवर अधिकाधिक वहावत जाल तर पराभवाच्या जवरदस्त खडकावर आपटून त्याचें तुकडे तुकडे होतील व त्याला समुद्राच्या तळाशीं कायमची जलसमाधि घ्यावी लागेल.

उद्धाम० : शक्य नाहीं. युद्धांत अखेरींस आमचीच तलवार विजयी होणार यावहूल आमच्या दिलाची बालंबाल खात्री होऊन चुकली आहे.

चंद्र० : हा आपला भ्रम आहे. दीनदुर्बलांच्या रक्ताकरितां हापापलेल्या आपल्या सैतानी तलवारीला ईश्वराच्या घरीं कांहीं न्याय असेल तर जय येणे केव्हाही शक्य नाहीं. महाराज-

-पद-

फुकट बल—मद हा सारा । पशुवलासि यश। न परिणामीं खास ॥ धृ०॥
परस्वापहारा अभिधारा ॥ रक्तपात करि तरी कुलनाश ॥ १ ॥

उद्धाम० : पण आमची तलवार दीनदुर्बलांच्या रक्ताकरितां हापापलेली आहे हा तुझा आमच्यावरील आरोप अजिबात खोटा आहे. परस्वापहाराच्या दुष्ट लालसेने हें युद्ध आम्ही आरंभिले नाहीं व चालवीतही नाहीं. प्रवलांच्या स्वार्थाला वळी पडलेल्या शरणागत अनाथांचा दुःखपरिहार करून त्यांचे न्याय हवक त्यांना मिळवून देणे हा कांतारसाम्राज्याचा व कांतारसाम्राज्यसिंहासनाचा आजवरचा वाणा आहे—आजवरचा लौकिक आहे; आणि हा वाणा आणि हा लौकिक कायम राखणे हा कांतार सप्राट या नात्यानें आमचा पवित्र धर्म असल्यामुळे, आम्हाला शरण येऊन कांतार साम्राज्यसिंहासनाचा आश्रय करणाऱ्या अनाथ कामलतेला, तिचे न्यायानें असलेले कैरव राजसिंहासन परत मिळवून देण्यासाठी आम्ही हा युद्धयज्ञ आरंभिला आहे—चालविला आहे.

तक्षक : सम्राटांनी असें केले असतें तर दीनरक्षणाच्या कांतारांच्या व्रताला बटा
लागून कांतारसम्राटाचा नव्हे तर अखिल कांतारवंशाचा व कांतार
साम्राज्याचा जगांत दुलैंकिक होऊन, त्यांचा जगांत नांदत असलेला
दरारा पार धुळीला मिळाला असता व जगाच्या बाजारपेठेंत कवडी-
मोलानेंही त्यांची इज्जत कोणी जोखली नसती.

उद्घास० : चंद्रकले, तू अजून पोर आहेस. तुला राजकारणांतले गहन प्रश्न अद्यापि
नीट कळतसुद्धां नाहींत. राजकारणात इज्जत व इभ्रत या दोन मोठ्या
प्रबल शक्ति आहेत; व राज्यकर्त्यांनी वाटेल ती किंमत देऊन त्याचे
प्राणापलीकडे जतन केले पाहिजे. तुझ्या पोरकट मेंदूला भावनाप्रधान
कल्पनांनी ग्रासून टाकल्यावदूल आम्हाला वाईट वाटले, तरी आश्चर्य
वाटत नाही. परंतु या राजनीतिनिपुण व्यवहारपंडितांनी तुझ्या नादानें
वेडगळ कल्पनांना वळी पडून युद्ध वंद करण्याचा आग्रह धरावा, यावदूल
आम्हांला आश्चर्यच नव्हे तर अत्यंत खेदही होतो.

तक्षक : खरें पाहिले असतां यांनी या वेळीं सम्राटांना कायावाचामने करून
सहाय्य करून आपली व आपल्या साम्राज्याची कीर्ति सांभाळण्याची
शिक्कस्त करावयास पाहिजे होती. परंतु असें न करितां हें आज
सम्राटांच्या मार्गात नस्तीं विघ्ने उपस्थित करीत आहेत व आपल्या
देशाचा, आपल्या राष्ट्राचा व आपल्या जगद्विख्यात साम्राज्याचा
आपल्या हातानें नाश करण्यास सिद्ध झाले आहेत. तेव्हां या आत्म-
घातकीं लोकांना काय म्हणावें, हेंव आम्हांला समजत नाहीं !

चंद्र० : आपणाला समजत नसेल तर मी आपणाला सांगतें. आपण आतांपर्यंत
युद्धाचें जें भपकेदार भडक समर्थन केलेत त्यांत एक अक्षरही खरें नसून
तें अव्वलपासून अखेरपर्यंत असत्यानें थोतप्रोत भरलेले आहे. आणि
कांतारवंश, कांतारसाम्राज्य, कांतारसाम्राज्यसिद्धासन यांच्या लौकिकाचा
आपण जो मोठा वाऊ केला आहे, त्यांत तर कांहीच अर्थ नाहीं. या
युद्धामुळे कांतारांचा लौकिक रतिभरही वाढलेला नसून, उलट सर्वंत्र
वदलौकिक मात्र झाला आहे. कामलतेसाठी युद्ध आरंभविण्यांत आले
असतांना ती शस्त्रत्याग करून स्वस्थ वसल्यावर हें युद्ध वंद होणे जरुर
होते. परंतु तिनें युद्ध सोडल्यावदूल तिच्याशी असहकार करण्यांत आला
असून युद्ध अधिक निकरानें चालविले जात आहे. तेव्हां कामलतेसारख्या
अनाश शरणागताचे न्याय्य हक्क संपादन करून देण्याची भाषा निव्वळ
खोटी व मानभावी आहे. खरा हेतु कैरवांना चिरडून टाकून हल्हुंहल्हुं
दक्षिणेकडील सर्व दुर्वल राष्ट्रांना घशांत टाकणे हा आहे. महाराज,

प्रबलांना परमेश्वर सामर्थ्य देतो, तें अनाश्रु दुर्वलांना भक्षण करण्यासाठी देत नाहीं—त्यांचे रक्षण करण्यासाठी देतो. परंतु आज आपण आपल्या सामर्थ्याचा दुर्वल अनाथांच्या नाशाकडे दुरुपयोग करून परमेश्वराचा हा उपमर्द मान्य नाहीं व महणून त्यांचा युद्ध वंद करण्याबद्दल हा आग्रह आहे. आजपर्यंत झालें तें होऊन गेले. पण आतां यापुढे तरी सावध होऊन कांतारवंशाचा व कांतारसाम्राज्याचा अधिपातापासून विनाशापासून बचाव बहावा अशी त्यांची इच्छा आहे—मागणी आहे—आणि तिला आपण मान घाल, अशी त्यांना उमेद आहे.

उद्दाम० : आम्ही ही मागणी मान्य करण्यास विलकुल तयार नाहीं. युद्ध हें चालूं राहिलेंच पाहिजे व तें चालूं रहणारच.

चंद्र० : तर मग लोकांना आपल्याला विरोध करणे प्राप्त होईल.

उद्दाम० : लोकांच्या विरोधाची आम्हांला विलकुल पर्वा नाहीं. मूढपणानें ते जर आमच्या मार्गांत आडवे आले, तर त्यांना कापून काढून आम्ही आपला रस्ता साफ करून घेऊं—सोडणार नाहीं

चंद्र० : आपल्या तलवारीचे लोकांना भय वाटते, असें आपण समजून नका. लोकांना कापून काढण्यासाठीं ज्या दिवशीं आपली तलवार म्यानांतून वाहेर पडेल त्या दिवशीं कांतारांत रक्ताचे पूर वाहून, त्यांत आपल्याही रक्ताचे अखेरचे अर्ध्यप्रदान केले जाईल, हें खूप समजून असा.

उद्दाम० : आमच्या रक्ताचे अर्ध्यप्रदान ?

चंद्र० : हो—हो—आपल्या रक्ताचे अर्ध्यप्रदान !

उद्दाम० : असेच असेल तर कांतारसम्राटानें तुमचें हें विरोधाचें आव्हान आतांच स्वीकारले आहे असें समजा; आणि तुमच्यांत काय असेल नसेल तें बळ गोळा करून कांतारसम्राटाचा मार्ग अडवून धरण्याला तयार व्हा. कांतार-सम्राट तुमच्याशीं दोन हात करण्याला तयार आहे. चंद्रकले, तूं भलभलतीं तत्त्वें लोकांना शिकवून कांतारांत यादवीचा वणवा पेटवीत आहेस, हें ठीक नाहीं. तुझ्या धमकीप्रमाणे लोक जर खरोखरच आमच्या मार्गांत आडवे आले, तर त्यांच्या त्या अपराधाबद्दल पहिल्यानें तझें शिर वेणीवर टांगले जाईल, लक्षांत ठेव. कांतारसम्राट् राजकारणांत खासगी नातीं ओळखीत नसतो.

चंद्र० : आणि चंद्रकलाही परमेश्वरी कार्यात खासगी नात्यांचा कधीहि वरचष्मा होऊं देत नाहीं. तेव्हां लोकांशीं झुजण्याची जर आपणाला एवढी उकळीच फुटली असेल तर लोकांच्या वतीनें मी आपणांस आतांच सांगतें कीं लोकांनीही आपल्या या जुलमाच्या आव्हानाचा स्वीकार केला

आहे; आणि तेही आपल्या मनगटाशी मनगट घासून पहाण्यास तयार आहेत.

उदाम० : तर मग यापुढचे सवाल जवाब सग्राटाच्या जिव्हेने न होतां त्याच्या तलवारीच्याच जिव्हेने होतील.

चंद्र० : महाराज, लोकमताला पायाखाली तुडवून आपण आज राजधर्माचा भंग करीत आहांत हें ठीक नाहीं. ही लोकांची वंचना आहे-हा लोकांचा विश्वासघात आहे. तो आपल्याला भोंवल्यावांचून रहाणार नाहीं. महाराज-

पद—धिःकार मन साहिना—

सत्तांध जन-वंचका । नृपति नव गणिति वृध, तस्करचि तो निका ॥
स्वजन धिःकारिती करिति दुलैकिका ॥ धृ० ॥ नुखेचि सुरता ।
नृपधर्मविमुखा ॥ विनिपात शतधा । त्या हृतिवेका ॥ १ ॥

उदाम० : वसू-आपली मुलाखत आतां खलास. चला-चालते वहा.

(सर्व जातात).

प्रवेश तिसरा

(रणमैदानाचा मार्ग. धर्मनिंदांची यतिसेना रणांगणाकडे जात असतां ज्ञानानंद, विद्वानंद व योगानंद यांनी आपल्या अनुयायांसह त्यांचा मार्ग अडवून सत्याग्रह केला आहे).

सदानंद : आचार्य, नका-नका आमचा रणभूमीचा मार्ग रोंगून धरून आमच्या कर्तव्यांत आम्हांला यसा निष्कारण अडथळा करूं नका.

ज्ञानानंद : कर्तव्यांत अडथळा करूं नका ? कोणत्या कर्तव्यांत अडथळा करूं नका ? हिंसांतमक युद्धकर्मात सामील होऊन खाटकाप्रमाणे तलवारीने माणसें कापीत सुटणे, हें तुम्हां यतीचे कर्तव्य आहे काय ?

सदा० : पण आम्ही कापीत आहोत तीं माणसें नमून माणसांच्या रूपानें वावरणारे ते राक्षस आहेत, हें आचार्यांनी लक्षांत घेतले पाहिजे.

विद्या० : पण राक्षसांना कापून काढण्याचा धंदासुद्दां यतीनीं केला पाहिजे, असे कोणत्या शास्त्रांत सांगितले आहे ?

योगा० : यतींचा धर्म अंहिसा आहे-हिंसा नाहीं; आणि माणूस असो वा राक्षस असो, यतीला कोणाचीही हृत्या करितां येत नाहीं !

सदा० : हिंसाहिंसेचा हा वाद आपण खुद आचार्यांशी करा. आम्ही आचार्यांचे आज्ञांकित सेवक आहोत व त्यांच्या आज्ञेचे बिनचूक पालन करणे एवढेच

आमचें कर्तव्य आहे. या पलीकडे आम्ही काहीं जाणत नाही. तेव्हाई आमच्याशी निष्कारण हुज्जत घालीत न वसतां दृष्टा करून आमचा मार्ग मोकळा करून द्या व आम्हाला रणक्षेत्राकडे विनदूरकत जाऊ द्या.

योगा० : ते नांव घेऊ नका. शहाणपणानें शस्त्र खालीं ठेवून एक तर तुम्ही आपल्या मठांचा मार्ग धरा—नाहीं तर आपल्या शस्त्रांनी आमचीं मरतके कापून काढून रणक्षेत्राचा मार्ग आपल्या हातांनी खुला करून घ्या. आम्ही आपण होऊन आपल्या मार्गातून दूर होणार नाहीं व प्राण गेला तरी आपणांस रणक्षेत्राकडे जाऊ देणार नाहीं.

विद्या० : अलवत् जाऊ देणार नाहीं. आम्ही सत्याग्रह आरंभिला आहे. आणि सत्याग्रहांत पलायन अगर शरणागति विलकुल मान्य नाही. एक तर विजय तरी प्राप्त झाला पाहिजे, नाहीं तर मरण तरी आले पाहिजे.

ज्ञाना० : तेव्हां तुमचा शस्त्रसंन्यास अगर आमचा शिरसंन्यास या दोहोंपैकी काहीं तरी एक घडून आश्वावांचून हा झगडा मिटणे शक्य नाहीं. (सत्याग्रहींचा जयजयकार).

सदा० : असाच आपला हटू असेल तर शस्त्रसंन्यासाएवजीं शस्त्रप्रयोगालाच आम्हांला प्रारंभ करावा लागेल.

ज्ञाना० : खुशाल करा. सत्य हें सत्य आहे-

योगा० : आणि आग्रह हा आग्रह आहे !

विद्या० : तेव्हां शस्त्रांपुढे सत्याग्रह विरघळून जाईल, असें समजू नका.

ज्ञाना० : एक तर सत्यापुढे गळून पडले पाहिजे-

योगा० : नाहीं तर शस्त्रानें सत्याचा खून पडला पाहिजे-

विद्या० : त्यावांचून सत्याग्रह व हत्याग्रह यांमधील या बादाचा निकाल लागावयाचा नाहीं.

सदा० : तर मग होऊंच द्या आतां सत्य आणि शस्त्र यांच्या बलाची परीक्षा. तुमचें सत्य हें खरें सत्य असेल तर त्याच्यापुढे आमचीं शस्त्रे आपोआपच गळून पडतील. नाहींतर आमची शस्त्रे तुमचा कांटा वाटेतून दूर करून आमचा मार्ग मोकळा करून घेतील. सैनिकहो, काढा तलवारी आणि सरा पुढे. (सैनिक तलवारी उपसतात व पुढे सरतात. सत्याग्रही त्यांस अडविण्यासाठीं त्यांच्या मार्गात आडवे होतात. झुंज सुरु होणार तोंच कल्पलता प्र० क०)

शल्प० : यांवा-हात आवरा-हत्यार चालवू नका.

चिदा० सदा० : हात आवरा ? हत्यार चालवू नका ? कां हात आवरा ? कां हत्यार चालवू नका ?

कल्प० : सदानन्द-चिदानन्द, निःशस्त्रावर शस्त्रप्रहार करणे हा अधर्म आहे.

विद्या० : आणि त्यांतही सत्याग्रही निःशस्त्र संन्याशावर प्रहार करणे आणि तोही संन्याशांनीच करणे म्हणजे तर त्यां अघोर पातकाला जगांत सीमाच नाहीं !

कल्प० : पण संन्याशांना संन्याशांवर शस्त्रप्रहार करण्याचा प्रसंग आपण कां येऊ देतां ?

ज्ञाना० : सत्यासाठी-केवळ सत्यासाठी आम्हाला तसें करणे भाग आहे !

कल्प० : आचार्य, सत्याच्या नांवाची अशी बदनामी करण्यांत अर्थ काय ? सत्य खरोखरच आपणांला इतके प्रिय असतें व त्यासाठीं आत्मयज्ञ करण्याचे सामर्थ्य आपल्या ठिकाणी नांदत असतें तर उद्धामकेतूच्या वडग्याला भिक्न आपण आमच्या मार्गात विघ्न उपस्थित करण्याच्या पातकाला प्रवृत्त झालाच नसतां. इतकेच नव्हे तर उद्धामकेतूविरुद्ध सत्याग्रह करून तुम्ही त्यालाव हें युद्ध वंद करण्यास भाग पाडले असतें. परंतु तुमचें सत्याचें हें निवळ ढोंग आहे; व आपला नामदर्पणा छपविण्यासाठीं तुम्ही तें उभें केले आहे. तेव्हां कृपा करून सत्याच्या नांवाखालीं असत्याचा फैलाव करून या पवित्र संन्यासवेषाला निष्कारण बट्टा लावू नका.

सदा० : नाहीं तर सत्याच्याच काय, पण महासत्याच्या नांवानें आक्रोश करीत जरी तुम्हीं आमच्या शस्त्रांना अडथळा करू लागलांत, तरी तुमच्या या असत्य सत्याची व ढोंगी सत्याभिमानाची तीव्रता आपल्या शस्त्रावर कसाला लावून पाहिल्याशिवाय आम्ही राहणार नाहीं, हें पक्के लक्षांत ठेवा.

कल्प० : तेव्हां कृपा करा व मुकाटाचानें आमचा मार्ग मोकळा करा आणि आम्हाला रणक्षेत्राकडे जाऊ द्या.

ज्ञाना० : नाहीं. आमचीं प्रेते पायांखालीं तुडविल्यावांचून तुमच्या पायांचा रण-भूमीला कालत्रयीं स्पर्श होणार नाहीं.

कल्प० : तर मग सदानन्द-चिदानन्द, यांना बाजूस सारून रणक्षेत्राचा मार्ग आक्रमण करण्याची सैनिकांना आज्ञा करा. (सत्याग्रहीं संन्यासीं “धिकार-धिकार” म्हणून मोठ्यानें ओरडू लागतात. इतक्यांत सेनापतींचा वेष धारण केलेलां धर्मनिंद संन्यासीं सैनिकांसह प्र०क०)

धर्मा० : धिकार ? धिकार कोणाचा ?

ज्ञाना० : सत्याच्या शत्रूंचा !

योगा० } : अत्याचारी दुरात्म्यांचा !
विद्या० } :

सत्यां० सं० : धि॒कार ! धि॒कार !! सत्याच्या शत्रुंचा व अत्याचारी दुरात्म्यांचा धि॒कार !

धर्मां० : ज्ञानानंद-विद्यानंद-योगानंद, सत्याचे शत्रु व अत्याचारी दुरात्मे कोण ? ज्ञानां० : आपण आणि आपले हे सारे अनुयायी.

धर्मां० : काय ? आम्ही आणि आमचे अनुयायी सत्याचे शत्रु व अत्याचारी दुरात्मे ?

विद्यां० : होय-आपण व आपले अनुयायी सत्याचे शत्रु व अत्याचारी दुरात्मे !

धर्मां० : आश्चर्य आहे ! सत्यासाठी या धर्मरण्यज्ञांत आपल्या पंचप्राणाचें बलिदान करण्यास सिद्ध ज्ञालेल्या सत्यनिष्ठांना सत्याचे शत्रु व अत्याचारी दुरात्मे म्हणें आणि तेही ज्ञानानंद-विद्यानंद-योगानंद, आपणांसारख्या त्रिखंडपंडितांनी म्हणणे म्हणजे खरोखरच मोठे आश्चर्य आहे !

ज्ञानां० : आचार्य, संन्यासदीक्षा घेऊन सर्वसंगपरित्याग केलेल्या संन्याशानें हातांत तलवार धारण करून रणभूमीवर मनुष्यजीवांचा संहार करणे, हा धर्म आहे काय ?

धर्मां० : अलबृत-हा धर्मच आहे. उन्मत्त प्रवलांच्या हल्ल्यापासून अभाथ दुर्बलांचे रक्षण करण्यासाठी आरभिष्यांत येणारा संग्राम हा एक परमपवित्र यज्ञ आहे व त्यांत अपरिहार्य किंवडून अवश्य म्हणून घडणारी हत्या हें त्या यज्ञोनारायणप्रीत्यर्थ होणारे बलिदान आहे. तेहांन त्याची अधर्मांत गणना कणी करितां येणार ?

विद्यां० : पण युद्ध हा धर्म आहे का अधर्म आहे, हा आमचा सवाल नसून तो अंहिंसाप्रधान यतिधर्मच्या अनुयायांचा धर्म आहे की काय, हा आमचा सवाल आहे.

धर्मां० : पण या आपल्या सवालालाही आमचे तेंच उत्तर आहे. यज्ञस्वरूप युद्ध हा धर्म आहे. एवढेच नव्हे तर तो संन्याशांचाही धर्म आहे. मानव-समाजरूपी विराटपुरुषाच्या शरीरांत धुडगूस घालून त्याचा नाश करूं पहाणाऱ्या दुष्ट दुर्जनरूप रोगजंतूंचा परिहार, मनुष्यहृत्येस मर्यादित ठेवून-त्यांतील जीवनकलेस धवका लागूं न देतां, शस्त्रप्रयोगानें करण्याचे कौशल्य फक्त निर्मम, निरपेक्ष व निरहंकार अशा संन्यास वृत्तीच्या पुरुषाच्याच ठिकाणी आढळून येत असल्यामुळे हा संन्याशांचा-एवढेच नव्हे तर संन्याशांचा धर्म आहे, असा आमचा स्पष्ट अभिप्राय आहे; आणि म्हणूनच आम्ही आज या पवित्र युद्धधर्माचा स्वीकार केला आहे.

ज्ञानां० : पण आपला हा अभिप्राय आम्हांला बिलकुल मात्य नाहीं. आपण हा भयंकर अत्याचार मांडला आहे, असे आमचे ठाम मत आहे आणि म्हणून

शस्त्रत्याग करून आपण त्यापासून परावृत्त ब्हावें असें आमचें आपणाला बजावून सांगणे आहे.

धर्मा० : या बजावून सांगण्याचा आतां कांहींच उपयोग नाहीं. आम्ही पूर्ण विचार करूनच या मार्गाविर पाऊल टाकले आहे आणि या देहांत प्राण आहे तोंवर तें मार्गे घेतले जाणे शक्य नाहीं.

विद्या० : आपल्याला तें मार्गे घ्यावेंच लागेल. आम्ही व हे सारे संन्यासी आपल्याला शस्त्रत्याग करून रणक्षेत्रावरून परत फिरविण्यासाठींच येथे उपस्थित झालों आहोंत व हा सत्याग्रह मांडिला आहे.

धर्मा० : पण तो फुकट आहे. धर्मनिंदाच्या शस्त्राखालीं उद्दामकेतु तरीं गतप्राण होऊन पडला पाहिजे; नाहींतर उद्दामकेतुच्या शस्त्रानें धर्मनिंदाच्या देहाचे तरी तुकडे तुकडे उडाले पाहिजेत. त्यावांचून धर्मनिंदाच्या हातांत खेळणारी तलवार फिरून म्यानांत जाणार नाहीं व धर्मनिंदाचें पाऊल रणांगणावरून परत फिरणार नाहीं. आपल्याप्रमाणे माझाही हा सत्याग्रहच आहे !

विद्या० : पण आम्ही आपणांस रणांगणाचें दर्शनच घेऊं देणार नाहीं. सत्याग्रह करून आपला मार्ग अडवून धरू आणि आमच्या सत्याग्रहास मान देऊन आपणास शस्त्रसंन्यास करण्यास भाग पाडूं.

धर्मा० : तुमचा सत्याग्रह असता तर त्याला आम्ही अवश्य मान दिला असता व आमच्या हातांतील शस्त्र आपल्या पायावर वाहून पुनः यतिदंडाचा स्वीकार केला असता. कारण आपल्याप्रमाणे आम्हालाहि सत्य प्रियच आहे. परंतु आपला हा सत्याग्रह नसून असत्याग्रह आहे. उद्दामकेतुच्या सोट्याला भिऊन त्याच्या चिथावणीने तुम्ही आमच्या मार्गात हें विघ्न उपस्थित करीत आहोंत. तेव्हां तुमच्या या सत्याग्रहाच्या थोतांडाला भिऊन आम्ही आपल्या अंगिकारिलेल्या सत्यपालनव्रताचा केवहांही त्याग करणार नाहीं.

योगा० : पहा—पहा—चांगला विचार करा. आपल्या या दुराग्रहाच्या पायीं यतिहत्येचें अघोर पातक आपल्या मार्थी बसेल, याकडे नीट लक्ष असू द्या.

धर्मा० : यतिहत्येचें काय, पण साक्षात् देवहत्येचें पातक जरी आमच्या शिरावर या वेळी बसलें तरी त्याचीसुद्धां आम्हांला बिलकुल पर्वा वाटत नाहीं.

विद्या० : काय ? देवहत्येचीसुद्धां आपल्याला पर्वा वाटत नाहीं ?

धर्म० : नाहीं. देवहृत्येचीसुद्धां आम्हांला पर्वा वाटत नाहीं. दुष्ट दुरात्म्यांना पाठीशीं घालून असत्याचे रक्षण करणारा तो देव कसला ? पापी चांडाल तो ! तेव्हां तो जरी या वेळीं आमचा मार्ग अडवून धरण्यासाठीं आमचपापुढे उभा राहिला तरी या तलवारीने त्याचे मस्तक छेदून पाडण्यास देखील आम्ही क्षणमात्राही मार्गेपुढे पहाणार नाहीं.

योगा० : तर मग सैतानांत आणि आपल्यांत कांहींच अंतर नाहीं !

धर्म० : खरोखरच नाहीं. तुम्ही सारे सैतान आमच्या अंगाशी इतके येऊन भिडलां आहांत कीं सैतानापासून दूर होण्यासाठीं आम्हांला आपल्या तलवारीचाच उपयोग करावा लागेल, असे चिन्ह दिसूं लागलें आहे.

विद्या० : आम्ही निःशस्त्र आहोत व आपण सशस्त्र आहांत, ही गोष्ट आपण लक्षांत घेतली पाहिजे.

धर्म० : कशासाठी ? आपल्या निःशस्त्रपणाचा विचार न करितां तुम्ही जर आमची खोडी करीत आहांत तर तुमची खोड मोडण्यासाठीं आम्हालाही आमच्या सशस्त्रपणाचा विचार करण्याचे कारण काय ? शत्रु सशस्त्र असो वा निःशस्त्र असो ! तो जर आपल्या कार्यसिद्धीच्या मार्गात अडथळा करूं लागला तर त्याची कीव न करतां त्याला आपल्या मार्गातून दूर केलाच पाहिजे.

ज्ञाना० : तर मग आपल्या मार्गविर आडवे पडून आम्ही तो आतां अडवून धरावा काय ?

धर्म० : तो प्रश्न तुमचा आहे—आमचा नाहीं. तुम्ही आमच्या मार्गात आडवे आलांत कीं आमच्या पायाखालीं तुडविले जाल एवढे मात्र आम्ही आपल्याला स्पष्ट बजावून ठेवतों.

विद्या० : असेच असेल तर आपल्या विरुद्ध सत्याग्रह करण्यांत तरी अर्थ काय ? आपल्याला धर्मची चाड नाहीं—सत्याची चाड नाहीं—पुण्याची चाड नाहीं ! आणि देवालासुद्धां धाव्यावर वसविण्यास आपण वेधडक तयार आहांत !

योगा० : मग सत्याग्रहानें तुमच्या फत्तरासारख्या अंतःकरणाला द्रव कसा येणार व आमचा सत्याग्रह यशस्वी तरी कसला होणार ?

धर्म० : नाहीं—नाहींच होणार ! सत्याग्रहाचे उसने अवसान अंगी आणून आमच्या मार्गविर आडवें पडण्याची तुमची छाती नाही. नुसता शब्दांचा संग्राम सुरू आहे तोंवरच तुमचा हा ढोंगी दमदारपणा टिकून आहे. परंतु शब्द-युद्धाची मर्यादा संपून शस्त्रयुद्धास प्रारंभ होतांच तुमचे हातपाय भयानें लटपूऱ लागतील ! वडग्याची ज्यांना भीति वाटते, ते कोणाच्याही वडग्यापुढे आपली मान लवविणारच ! तेव्हां आपल्या नादानपणाचा

जगांत तमाशा दाखविण्यापेक्षां मुकाटधाने आमच्या मागीतून दूर वेहां आणि आपले प्राण व आपली इंजित शहाणपणाने सांभाळा. धर्मनिंदाचा बडगा उदासकेतुच्या बडग्यापेक्षां कमजोर अमर वेहिमतीं आहे असे समजूं नका.

ज्ञाना० : आपल्या अनुयायांप्रमाणेच आपणी रणोन्मादाने इतके वेफास बनलां असाल, अशी आम्हांला कल्पना नव्हती! आणि म्हणून आतांपर्यंत आम्ही नेटाने झगडत होतों

धर्मा० : नामदर्दीना ती कल्पना येणे शक्यच नाहीं. ज्ञानानंद, संन्यासवेष धारण करून तुम्ही आज संन्यासधर्माला लांचन लावले आहे. सत्य हा संन्यासांचा धर्म असतां, त्याला जिडकाऱ्णन पीठाच्या व वैभवाच्या लालचीने तुम्ही आज असत्याची कांस धरलेली आहे. तुम्हाला धर्म कळत नाहीं—अर्धम कळत नाहीं. दुःखाला तुम्ही घावरतां—मृत्युला भितां. खरें पाहिले तर या धर्मयुद्धात तुम्ही आमच्या पक्षास येऊन मिळावयास पाहिजे होते. परंतु तुम्ही मुर्दाडपणाने उदासकेतुच्याच पक्षास घटू धरून वसलांत व त्याच्या धाकदप्टशाला भिऊन आमच्या मागींत विघ्ने उपस्थित करण्यासाठी येथें आलांत. कालसत्तेपुढेही मस्तक नम्र न करणा—या वहादर संन्याशाने याकिंचत् उदासकेतुच्या सत्तेपुढे साष्टांग लोटांगण घालावें याहून शरमेची गोष्ट ती कोणती? पण जाऊ द्या. तुमच्यासारखे भेकड आमच्या पक्षांत आले नाहीत, हे आम्ही आपले महाद्वार्ग समजतों. नाहीं तर एन आणीबाणीच्या वेळी आमचा विझ्वासवात करून तुम्ही आम्हाला खात्रीने तोंडघशीं पाडिले असतें. तेव्हां ज्ञाले तें ठीकच ज्ञाले. पण आतां तरी सावध व्हा. आम्हाला सहाय्य करण्यांची तुम्हाला हिमत नसेल तर तें कसू नका—आम्हाला त्याची जळूरी नाहीं. पण आमच्या मागींत विघ्न उपस्थित करण्याचें तरी पाप मार्थी घेऊ नका. तुमचा हा अडथळा दूर करण्यास आम्ही असमर्थ आहोत, असे समजूं नका. परंतु आमच्या सामर्थ्याची परीक्षा पहाण्यापेक्षां तुम्ही आपले शहाणपण या प्रसंगी दाखवाल तर तें उभयपक्षीं हितोवह आहे. तुमच्या रक्ताने आपले हात माखून काढण्यांत कांहीं पाप आहे, अशी भीती आम्हाला मुळींच वाटत नाहीं. परंतु आमच्या हाताने तुमचें रक्त सांडण्याचा प्रसंग तुम्ही येऊ न दिला तर आमच्या मनाला विशेष आनंद होईल. तेव्हां सत्वर विचार करून आपला अखेरचा काय तो निश्चय ठरवा. आम्हाला आतां तुमच्याशीं वाद घालीत वसण्यास फुरसत नाहीं. आम्हाला तावडतोब रणांगणाकडे जाणे आहे व तुम्ही आमच्या मागींत आडवे पडलांतर तर तुम्हाला पायाखालीं तुडवून आम्ही रणांगणांकडे चालते होऊं—सोडणार नाहीं. (सदानंदास)

सदानंद, आमचा इपारा मिळतांच रणांगणाकडे कूच करण्यास सैनिकांना हुकूम द्या. (ज्ञानानंदास) ज्ञानानंद ठरला तुमचा निश्चय ?

विद्या० : प्रश्न मोठा विकट आहे. तेव्हां त्याचा निर्णय करण्यास आम्हाला भरपूर अवकाश मिळाला पाहिजे.

धर्म० : ठीक आहे. आम्ही आजच्या युद्धाचा निकाल लावून शिविराकडे परत येईपर्यंत खुशाल विचार करीत वसा. कल्पलते, सदानंद-चिदानंद आणि सैनिकहो, रणमैदानाकडे कूच करण्यास सुरुवात करा. (सर्व जातात.) ज्ञानानंद, येतो. आम्ही परतून येण्यापूर्वी तुमचा विचार संपवून निश्चय झाल्यास आम्हास तुम्ही रणांगणावर संदेश कळविलात तरी चालेल.

(जातो).

विद्या० : अरे वादविद्यादाच्या गडवडींत हे सारे निघून गेले !

योगा० : निघून गेले ! आमचा विचार नक्की होण्यापूर्वीच निघून गेले !

विद्या० : पर्वा नाहीं. ते गेले असले तरी आपण आपला विचार चालूं ठेवलाच पाहिजे.

योगा० : आणि सत्याग्रहास अनुसृत आपले ठिकाण मजबूत धरून बसलेंच पाहिजे.

ज्ञाना० : वरोवर आहे. त्यांनी सत्याग्रहाला पायाखालीं तुडविले असले तरी सत्याग्रहावर आपला विश्वास किती अढळ आहे, हें आपणास जगाच्या प्रत्ययास आणून दिलेच पाहिजे. सत्य हे सत्य आहे व आग्रह हा आग्रह आहे !

योगा० : होय. आपण येथे त्यांच्या मार्गांत आडवे पडण्यासाठी आलों होतो. तेव्हां ते निघून गेले असले तरी आडवे पडून आपण आपला सत्याग्रह तडीस नेलाच पाहिजे. (सत्यग्रहींस) यतिवीरहो, आपल्या कर्तव्यपाल-नास तयार व्हा. पडा-आडवे पडा-आणि आपली सत्याग्रहावर कितीं निस्सीम श्रद्धा आहे, हें सर्व जगाला निर्विवाद सिद्ध करून दाखवा.

विद्या० : नाहीं, आपला विचार अचापि नक्की झाला नसल्यामुळे आपणाला आडवे पडतां येत नाहीं. आपणांस तूरं ही सत्याग्रहाची मोहीम अनिष्टित कालपर्यंत तहकूब ठेविली पाहिजे.

ज्ञाना० : तर मग सध्यां सत्याग्रह बंद करण्यांत आला आहे असें आम्ही जाहीर करतों व उदामकेतूच्या राज्यांत परत न जातां सर्व सत्याग्रही संन्यासी वीरांनी वाट फुटेल तिकडे निघून जाऊन आपले जीव वाचवावे अशी आम्ही त्यास धर्मपीठाधिपति या नात्यानें धर्मज्ञा करतो.—

(पडदा पडतो).

अंक चवथा समाप्त

अंक पांचवा

प्रवेश पहिला

(कामलतेला कैदेंत ठेवलेला तंबू. कामलता विचार करीत प्र. क.).

काम० : (स्वगत) छे ! नाहीं-नाहीं-नाहींच हा सरळ मार्ग आता कामाचा ! उद्दामकेतुचा वध करून चाललेला हा मनुष्यसंहार बंद पाडावयाचा असेल, तर मला या वेळी थोडे वांकडे पाऊल टाकलेंच पाहिजे-त्याशिवाय गत्यंतर नाहीं. धर्मनिंदउद्दामकेतुला रणांगणावर शेवटीठेंचून टाकतील अथवा चंद्रकला त्याचें सारे बल आकर्षण करून त्यापूर्वीच त्याला निविष करून टाकील; या गोष्टी खान्या असल्या तरी त्या घडून येईपर्यंत आणखी किती काळ लोटेल, आणि तेवढच्या काळांत आणखी किती रक्त सांडले जाईल, याचा नियम नाहीं. तेव्हां थोडचाशा पापाला भिजन हा अनर्थ डोळांचांनी निमूटपणे पहात वसणे म्हणजे शळ्ह नादान-पणा आहे. पापाचीच भीती धरावयाची तर आतांपर्यंत मीं कोणतें पाप करण्यास कचरले ? स्वजनांचा द्रोह हें लहान कां पाप आहे ? पण तेही मी केलेंच ना ? आणि शिवाय ज्याच्या प्रेमाच्या पावित्र्यासाठी मी आज हा हटू धरून वसलें आहे, त्याचा प्रत्यक्ष प्राण शत्रूच्या हातांत देऊन मी कांहीं खात्रीने पुण्य संपादन केलेले नाहीं-पापच पदरांत बांधून घेतले आहे. मग स्वार्थसाठीं एवढालीं अघोर पातके करतांना ज्या मनाने तिळमात्रही कच खालली नाहीं, त्याने आतांच लोकहिताच्या वेळी असे मारेंपुढे कां पहावे ? तें कांहीं नाहीं-आतां मनाचा हित्या केलाच पाहिजे.-

-पद-जिव-वावरा०-

जनताहिता । खल शासिता ॥ अघलांछना । स्वीकारिता ॥ न च लेश वाधे । कृति-वंध-वाधा, ॥ स्वार्थ जीवा रिपु मारिता ॥ १ ॥

(भुजंग येतो).

भुजंग : काय ? ताईसाहेबांनी माझ्या म्हणण्याचा काय विचार केला ? आजचा मुदतीचा हा अखेरचा दिवस आहे. हा गेला कीं साराच प्रपंच आटो-

पला आपल्यासारख्या राजकुलोत्पन्नाची राज्याधिकारिणी भाग्यवती नवयौवनेचा शेवट अंशा अत्पवयांत व्हावा, हें कांहीं मनाला वरें वाटत नाही.

काम० : भुजंग. मी पुष्कळ विचार केला. विचाराची अगदीं शिकस्त केली. बुद्धीला तुमचा युक्तिवाद पटल्यासारखा वाटतो. पण अंतःकरण कांहीं बुद्धीच्या मागून जाण्यास अजून तयार होत नाहीं. आपले ठिकाण मजबूत धरून बसले आहे. त्याला काय करून ?

भु० : काय करून म्हणजे ? अहो, मन आंधळे असून बुद्धि डोळम असल्यामुळे मनाने आपले ठिकाण सोडून बुद्धीच्या मागून पाऊल टाकलेच पाहिजे ताईसाहेब, हा शेंवटचा क्षण आहे. या वेळीं गफलत झाली, तर गेलेच सारे मुसळ केरांत !

काम० : सुरेंद्रांचे काय चालले आहे ?

भु० : हें आपल्यासारखें चालले आहें. बुद्धि सतेज व वलवान; पण मन पिळपिळीत ! बुद्धीचा प्रकाश त्याला सहन होत नाहीं ! खरोखर आपल्यासारखीं व्यवहारशून्य एककली माणसें मनुष्याच्या वस्तीत रहाण्यास बिल्कूल लायक नाहींत. त्यांनीं जंगलांत अगर पर्वताच्या गुहेतच जाऊन राहिले पाहिजे,

काम० : पण आतां जंगलपर्वतांच्या गोटींचा उपयोग काय ? आतां मृत्यूच्या गुहेत शिरण्याचीच तयारी केली पाहिजे.

भु० : नाहीं, मृत्यूच्या गुहेतून बाहेर पडण्याची तयारी केली पाहिजे. तारण्याला मृत्यु अगदीं वावडा आहे; आणि त्यांतही आपल्यासारख्या सौंदर्यसंपन्न अप्सरेच्या तारण्याला तर मृत्यूचा वारादेखील लागू देतां उपयोगी नाहीं. सरकार, आधीच नरजन्म दुर्लभ ! त्यांत नारीजन्म तर त्याहून दुर्लभ ? आणि त्यांतही राजकुलोत्पन्न सुंदर नारीजन्म तर सर्वां दुर्लभ ! तेथां सुदैवानें हा अलभ्य लाभ आपणाला अनायासें प्राप्त झाला असतांना तारण्याच्या एन उमेदीत त्याचा असा नाश करून घेणे, यासारखें भयंकर पातक नाहीं. हं ! बालपणांत-अगर त्याहीपेक्षां म्हातारपणांत असा ऋष्ट होण्याचा प्रसंग आपल्यावर आला असता, तर मी मुळीच हळहळ्लों नसतों, एकदां सोडून दहादां-खुशाल आपल्याला मरूं दिलें असते. परंतु तरणपणांत हा प्रसंग आपल्यावर येत आहे. नव्हे, नव्हे—आपण आणीत आहांत, हें पाहून जिवाचे कसे पाणी होते !

काम० : (विचार केल्यासारखे) भुजंग, ओढले-ओढले-ओढलेंच आतां मी माझे मन त्याच्या जागेवरून खाली. चला; काय व्हावयाचें असले तें होवो ! माझे हें वहरास आलेले नवयोवन मी आतां मातीला मिळवून टाकीत नाहीं. मी त्याचा उपभोग वेणार-अगदीं मनमुराद उपभोग वेणार आणि सुखासाठी भुकेलेल्या माझ्या मनाची यथेच्छ तृप्ति करून करून वेणार !

भुजंग : वाहवा-वाहवा ! युद्धविन्मुख अर्जुनाला युद्धसन्मुख करून साक्षात् श्रीकृष्णानेंही कुरुक्षेत्रावर जें महायश संपादन केले नाहीं, तें आज या भुजंगानें केले आहे. खरोखर या वेळी जर एखादा व्यास हयात असता, तर माझ्या मुखांतून निवालेली स्त्रीवशीकरणाची ही श्रीमद्भुजंगगीता जगांत प्रगट करण्याचें अलभ्य भाग्य त्याला लाभले असते ! हो-पण ताईसाहेब, आपला हा निश्चय कायम आहे ना ! नाहीं तर क्षणभरानें पुनः पुण्य, पावित्र्य, शील यांचें पोवाडे गाण्यास सुरुवात कराल !

काम० : छे-आतां पुण्य, पावित्र्य, शील यांच्या स्तुतिस्त्रोत्रांना मी कायमचा कांटा देऊन टाकला आहे. जीवरक्षण हेंच सर्वांत उत्तम पावित्र्य, उत्कृष्ट पुण्य आणि उदात्त शील, असा माझ्या मनाचा ठाम निश्चय झाला आहे. तो यापुढे कधीं ढळावयाचा नाहीं. भुजंग, जा. आतां या पावली कांतारसम्भाटाकडे जा आणि त्याला सांगा कीं कामलता आजपासून तुमची आहे आणि तुमचा हात धरून कांतारसम्भाज्यसिहासनावर समाजी या नात्यानें आरूढ होण्याला अत्यंत आनंदानें तयार आहे. जा-सैतानानें माझ्या अंगांत संचार केला आहे तोंवर जा आणि त्याने उच्चारविलेल्या शब्दांत मला पकडून कायमची जखडून टाका. जा-आतांच्या आतां कांतारसम्भाटाकडे जा व हे शुभ वर्तमान त्याच्या कानावर घालून त्याचें मानी अंतःकरण विजयाच्या आनंदानें प्रफुल्लित होऊं द्या. जा-कामलता त्याला आतां अनन्यशरण आहे.

भुजंग : जातो-जातो-हे व्यवहारचतुर मुत्सुदी सुंदरी, हा तुझा दासानुदास आता-या क्षणीं कांतारसम्भाटाकडे जातो व हे शुभवर्तमान त्यांच्या कानावर घालून त्यांच्याकडून धन्यवाद संपादन करून घेतों. (जाऊ लागतो. पुनः मागे परतून) पण हो ! सम्भाटाकडे मी जाऊन उभा राहीपर्यंत हा सैतानाचा संचार उतरणार तर नाहीं ना ? नाहीं तर हा सैतान आपली मानगुटी सोडील आणि तो सैतान माझ्या छातीवर बसेल !

काम० : नाहीं. भुजंग, या कामलतेचा शब्द ब्रह्मलिखिताप्रमाणे अढळ आहे. तो यापुढे कधींही बदलणार नाहीं.

भुजंगः हा ! असा हालवून खुटा बळकट झालेला वरा ! नाहीं तर आपली मृत्युच्या गुहेकडे रवानगी होण्यापूर्वी मृत्यूची स्वारी माझ्या गुहेत येऊन थडकली असती ! करतां काय ? असंगाशीं संग आणि प्राणाशीं गांठ !

काम० : पुरे. आतां ही तुमची चर्षटवंजरी नको आहे ! अगोदर सम्राटाकडे धांवत-पळत-उडत-कसे-वाटेल तसे चालते व्हा येथे उभे राहून नका.

भ० : चाललों-चाललों-अगदी धांवत-पळत-उडत-उडधा मारीत चाललों. जय भुजंगगीता ! जय भुजंगगीता !! जय भुजंगगीता !!! (जातो).

काम० : (स्व०) ठरले खरें. पण शस्त्र नाहीं, तें कसें मिळवावयाचे ? पण कांहीं हरकत नाहीं. शस्त्रावांचूनच मी त्याचा प्राण घेईन-सोडणार नाहीं-

पद-मदांधा जना०

प्रमत्ता नराधमा ॥ तुडवीन शिरि ताडुनी लक्ताप्रहारा ॥ ध० ॥ दृढ आत्म-वल-भाव ज्या साचा ॥ कर हाचि करवाल जयशालि त्याचा ॥ तलवार वाही वृथा वीरता-गर्व-भारा ॥ १ ॥

(जाते).

प्रवेश दुसरा

(उदामकेतूचा तंबू. उदामकेतू व भुजंग प्र. क.).

उदाम० : भुजंग, तुमच्या मालकिणीला हें शंगारसाहित्य पसंत पडेल ना ?

भुजंग : हो-हो-पसंत पडलेंव पाहिजे. माझी स्वामिनी मोठी रसिक व रंगेल; आहे; आणि ती आज आपली तव्यत अगदी गारीगार कून टाकील, यावदूल मला विलकुल शंका नाहीं.

उदाम० : खरें पहिले असतां, लडाईच्या धामधूमींत हे सारे रंगदंग वज्र्य आहेत. परंतु स्वजनांच्या रक्ताकरितां चाटावलेल्या या कूर, जंगली वाधिणीला आम्हाला पुनः आमच्या रथाला जुंपावयाचे आहे आणि म्हणून हें कुपथ्य आज आम्हाला करावें लागत आहे,

भुजंज० : परंतु हें कुपथ्य परिणामीं सम्राटांना आरोग्यबलदायक झाल्यावाचून खात्रीने राहणार नाहीं. कारण माझी स्वामिनी म्हणजे बैलोक्य-चितामणीची मात्रा आहे. हिच्यावर कोणतेही कुपथ्य वाधत नाहीं. सारी कुपथ्यें पथ्येच !

उदाम० : तुमची भुजंगवाणी खरी ठरो ! (तक्षक प्र. क.)

तक्षक : सरकार, सुरेंद्राला आणले आहे.

उद्दाम० : आणो त्याला आंत- (तक्षक जातो). भुजंग, कामलतेने सांगितल्या-
प्रमाणे सुरेंद्राला आतां येथे आणलेले आहे. तेव्हां आमच्या प्रतिस्पर्धाच्या
डोळधांसमोर त्याच्या प्रेमलतिकेला आपल्या अंकावर बसवून आजवर
त्याच्याविषयी आमच्या मनात धूमसत असलेला सूड आज आम्ही
त्याच्यावर उगवून घेणार आहोंत- तेव्हां जा-तिला लौकर इकडे घेऊन
या- (भुजंग जातो. तक्षक सुरेंद्रासह प्र. क.).

उद्दाम० : सुरेंद्र, ही आठव्या दिवसाची रात्र असून हिचा मध्यकाल आतां अगदी
नजीक येऊन ठेपला आहे. तेव्हां आतां तुझा निश्चय काय आहे, वोल.

सुरेंद्र : मर्दाचा निश्चय सरड्याच्या रंगाप्रमाणे क्षणोक्षणीं बदलणारा नसतो.

उद्दाम० : तर मग कामलतेचा हात आमच्या हातांत देण्याला तू तयार नाहीस ?

सुरेंद्र : विलकुल तयार नाहीं. उलट तिच्या हातांत हात घालून इहलोकच्या
सीमेबाहेर पाऊल टाकण्यास माझें मन अधिक आतुर झालें आहे.

उद्दाम० : पण तिने आपण होऊन आपला हात आमच्या हातांत दिला तर ?

सुरेंद्र : परमेश्वर जगांतून ठार झाला, असेच मी समजेन.

उद्दाम० : तर मग सुरेंद्र, परमेश्वराचे प्राणोक्तण होण्याची घटका अगदीं नजीक
येऊन ठेपली आहे, हें लौकरच तुझ्या प्रत्ययाला येईल. कामलतेने
आपला हट्ट सोडला असून आम्हाला बाहुपाशांनी गाढ आळिंगन देण्याचे
तिने अभिवृचन दिले आहे व ते पूर्ण करण्यासाठीं ती आतांच येथे
येणार आहे.

सुरेंद्र : उच्छिष्ट भक्षण करण्याचा आनंद कावळ्याला ! टाकणाराला त्याचे
महत्त्व नाहीं-सुखदुःख नाहीं. (भुजंग व कामलता प्र. क.).

उद्दाम० : ये-कामलते, अशी इकडे ये; व या पर्यंकावर आमच्या शेजारी
बसून तुझ्याशीं दगलवाजी करणाऱ्या या पाजी हरामखोराचे नाक साफ
कापून टाक.

काम० : राजाधिराजांनी मला क्षमा करावी. या प्रसंगाच्या आकस्मिकपणामुळे
माझें मन भावावल्यासारखें झालें आहे. तेव्हां मला क्षणभर येथेच शांत-
पणे उभें राहू द्यावें. मी माझें मन स्थिर करतें व नंतर-

सुरेंद्र : त्या मंचकावर आपल्या शेजारीं येऊन बसते !

काम० : होय. सुरेंद्र, आपण माझे अपुरें वाक्य पुरें केलेत, याबद्दल मी आपली
फार आभारी आहे. या पर्यंकावर यांच्या शेजारीं बसण्यासाठींच मी येथे
आले आहे.

सुरेंद्र : तर मग आतां बाट कसली पहातेस ? तुझा जार तुझ्या गाढालिंगनासाठीं
अगदीं आतुर झाला आहे ! तेव्हां जा-त्याच्या अंकावर वैस. त्याच्या

चुंबनानें आपले गाल रंगवून घे; आणि त्या उकिरडचावर खातेन्यांतल्यां
डुकरीप्रमाणे त्याच्या गळधांत गळा घालून मरेपर्यंत लोळत पड. म्हणजे
आजवर आचरिलेली सर्व पुण्ये एकदम फळाला येऊन तुझ्या या अमोल
स्त्रीजीविताचें तत्काल सार्थक होईल.

काम० : सुरेंद्र, मी दुवळी ठरले असल्यामुळे तुम्ही बोलाल तें या वेळीं मला
ऐकून घेतलेच पाहिजे !

सुरेंद्र : पण एवढी तसदी मी तुला आतां देऊ इच्छित नाहीं. उदामकेतूच्याच
काय पण कोणत्याही डुकराच्या गळधांत जरी तूं जाऊन पडलीस तरी
त्याचें सुखदुःख मला सारखेच आहे.

काम० : (स्व०) येथे कोठें हत्यार दिसत नाहीं, काय करावें ?

उदाम० : कामलते, सुरेंद्राशीं वादत वसण्यासाठी का तूं येथे आली आहेस ?

काम० : नाहीं. मी आपल्याशीं एकात्त करण्यासाठीं येथे आले आहे. परंतु पूर्वीचे
ऋणानुबंध या वेडचा मनाला एकदम तोडवत नाहीत, त्याला काय
करावयाचें ? पण आतां यापुढे यांच्याशीं अधिक कांहीं बोलावयाचें
उरलें नसल्यामुळे या पुढचा सारा काळ मी आपल्याशीं प्रेमसंवाद
करण्यांतच घालविणार आहे. (स्व०) सग्राटाची तलवार कोठे आहे ?

उदाम० : तर मग ये. अशी या मंचकावर वैस. तुझ्या आलिंगनासाठीं आमचें मन
अत्यंत अधीर झाले आहे.

काम० : पण महाराज, या सेवकांच्या समोर असे शृंगारविलास करण्याइतके माझें
मन अद्यापीं निसंग वनक्केले नाहीं. या सर्वांना बाहेर जाण्याची आज्ञा
करा. म्हणजे मग मी आपल्या सर्वस्वी आधिन होण्याला तयारच आहे.
मलामुद्रा महाराजांच्या गळधाला कडकडून मिठी केव्हां मारीन असें
झाले आहे. (स्व०) हां. सग्राटाची तलवार तेथें दिसत आहे-पण ती
माझ्या हातांत कशी येणार ?

उदाम० : तथक, भुजंग, सुरेंद्राखेरीज तुम्ही सर्व आतां बाहेर चला.

सुरेंद्र : मला येथे कंशासाठीं ठेवतां ? त्यांच्यावरोवर मलाही बाहेर घेऊन चला.

उदाम० : नाहीं. तुला आजची सारी रात्र येथेच घालविर्ला पाहिजे; व आपला
दुस्मान आपल्या प्रेमाची कशी विटंवना करतो हें प्रत्यक्ष आपल्या
डोळधांनी पाहिले पाहिजे !

सुरेंद्र : उदामकेतु, तुझ्या नीचपणाची आतां मात्रा अगदीं कमाल झाली ?

उदाम० : प्रेमांत आणि युद्धांत जसे सर्व प्रकार क्षम्य आहेत, तसेच ते सूडांतही
पण क्षम्यच आहेत !

काम० : आणि भ्रम्य नसले तरी सुरेंद्रांना त्यांत हर्षविषाद वाटण्याचें कांहीं कारण
नाहीं. त्यांचा माझा प्रेमसंबंध तुटलेला आहे आणि आम्हां उभयतांनाही
वाटेल तें करण्याची आतां पूर्ण मुभा आहे.

सुरेंद्र : वाटेल तें करण्याची मुभा असली, तरी परस्परांच्या पुढे आपल्या वेशरम-
पणाचें राजरोस प्रदर्शन मांडण्याची मुभा खास नाहीं.

काम० : कां? कां नाहीं? करणारांनी लाज सोडली म्हणजे पहाणारांनीही ती
सोडलीच पाहिजे असें कांहीं शास्त्र नाहीं! तुम्हाला हें प्रदर्शन आवडत
नसेल, तर तुम्ही आपले डोळे खुशाल मिटून घ्या!

उद्धाम० : आणि ते कायमचे मिटून घेतले तरी त्याला आमची मुळीच हरकत
नाहीं.

काम० : (स्व०) हं. आतां असेंच केळे पाहिजे. म्हणजे सम्राटाची तलवार
आपल्याला सहज काढून घेतां येईल. (उघड) सुरेंद्र, कल्पलतेच्या प्रेमा-
साठी आपण मुळी मुंडी मुरगळली आहे. तेव्हां तुमची हरएक प्रकारे
विटंवना करून मी आपला सूड आतां तुमच्यावर उगवल्यावांचून
रहाणार नाहीं. ही पहा ही प्रेममाला मी आतां पहिल्यानें कांतार-
सम्राटांच्या गळथांत घालतें व या शृंगारसाहित्यानें त्यांचे प्रेमपूजन
करते. पहा-पहा—महाराज,—

पद-कुलवाग तमन्नाकी०—गळल.

शृंगार-सुर-लता ही ॥ शृंगार-भरा आली ॥

शृंगार-सुरा प्याली ॥ शृंगारमया क्वाली ॥ धृ० ॥

शृंगार-मंकंकीं या ॥ शृंगार-सुख लुटाया ॥

शृंगार-सुमन-माला ॥ प्रियनाथ ! गळा घाली ॥ १ ॥

सुरेंद्र : (संतापून) नादान अवदसा !

काम० : नादान अवदसा ! कोण नादान अवदसा ?

सु० : तू—कामलता—नादान अवदसा !

काम० : मी ! मी कामलता नादान अवदसा ! सुरेंद्र, तोंड संभाळून बोल.
नाहीं तर—

सु० : नाहीं तर काय ?

काम० : नाहीं तर काय ? पुनः तोंडांतुन गैरजवान निघाली तर जिनें तुला
पकडून येये या खांवाशीं आवळून टाकले आहे—ती—ती—ती ही कांतार-
सम्राटाची कालस्वरूपिणी तलवार उद्यांची सकाळ उजाडण्यापूर्वीच तुळ्ये
शिर धडापासून अलग करून कैरवांच्याप्रमाणे तुळ्याहीं रक्तानें या
कामलतेचे हे हात माखून काढील—सोडणार नाहीं.

सुरेंद्र : कामलते, या तलवारीच्या भयाने सत्याचा उच्चार करणारी ही जिव्हा गळून पडेल, असे समजू नकोस.-उदामकेतूचीच काय पण प्रत्यक्ष काळाची तलवार जरी तूहातांत धारण केलीस तरी तुझ्यासारख्या नादान अवदेसेने मांडलेल्या या अघोर व्यभिचारकमार्चा माझी जिव्हा कठोर शब्दांनीं धिकार करण्यास क्षणमात्राही कचरणार नाहीं.

काम० : तर मग महाराज, या ती तलवार इकडे-याच्या जिव्हेचा प्रभाव मला एकदां पारखून पाहूनच द्या. (त्याची तलवार घेऊन) हं-सुरेंद्र, काढ-काढ-आतां काय वेजवाव तुला तोंडांतुन काढावयाचे असतील ते खुशाल काढ आणि ही कामलता तुझ्या जिव्हेच्या प्रत्येक सवालाला या तलवारीच्या जिव्हेने खडखडीत जवाव देते कीं नाहीं, त्याचे प्रत्यंतर पहा, बोल-

उदाम० : कामलते, कोधाने असें मध्येच उसळल्याने रतिसौख्याचा भंग होतो !

काम० : महाराज, रतिविलासाच्या ऐन रंगांत शत्रूने अपभानास्पद अपशब्दांचा अकस्मात् प्रहार केल्यावर क्रोध उसळल्यावांचून कसा राहील ? कटूच्या दुस्मानाचे वेजवाव कानावर येऊन आदलत असतांही शृंगाराचा भंग होऊन न देण्याइतके माझें मन निर्लंज किवा निगरगटू नाहीं. (सुरेंद्रास) बोल-सुरेंद्र, बोल. ही पहा-ही कामलता तुझ्या डोळचादेखत तुझ्या कटूच्या शत्रूला आपल्या वाहुपाशांत कवटाळून धरते-पहा-नीट डोळे उवङून-न्याहाळून पहा-

उदाम० : ये-कामलते, ये; आणि तुझ्या अलिंगनासाठीं आतुर झालेले हें हृदय आपल्या आशामय स्पर्शनीं शांत कर.-

काम० : सुरेंद्र, फिरव तोंड इकडे-पहा-पहा-

उदाम० : सुरेंद्र, पहा-पहा तुझ्या प्रेमाचे घिडवडे हा तुझा कट्टा दुस्मान कसे उडवीत आहे तें चांगले डोळे उघडून पहा- (कामलता आलिंगन देण्या-साठीं पुढे झाल्यासारख्ये करून उदामकेतूवर वार करते). चांडाळणी, काय केलेस हें ?

काम० : प्रेमाच्या पावित्र्याचें रक्षण केले आणि आतां हें स्वदेशधाताच्या पातकाचे परिमार्जन करते ! (दुसरा घाव घालते).

उदाम० : खून ! खून !! खून !!! (मरतो).

काम० : चुप, ओरडू नकोस. (आणवी घाव घालते). चल जा. आतां दुनिया तुझ्या जुलुमांतून मुक्त झाली !

सुरेंद्र : कामलते-कामलते, काय-काय केलेस हें ?

काम० : आतांपर्यंतच्या कपटनाटकाचा शेवट केला. सुरेंद्र, ज्या हाताने व ज्या तलवारीने या कामलतेने आपल्या बांधवांचे रक्त रणभूमीवर सांडले, त्याच हाताने व त्याच तलवारीने उदामकेतूच्या रक्ताने मी त्या आपल्या मृतवांधवांचे तर्पण करीन, अशी मी प्रतिज्ञा केली होती; व ती मी आज आपल्या व सर्व साक्षी परमेश्वराच्या साक्षीने पूर्ण केली आहे. (त्याला सोडविते).

सुरेंद्र : कालमते, तुझा उदेश न कळल्यामुळे माझ्या तोऱ्हून तुझ्यासंवंधाने कठोर शब्द निघाले, त्याची क्षमा कर.

काम० : सुरेंद्र, आतां ही तलवार ध्या आणि आपल्या देशाचा विश्वासधात कळून त्याच्या रक्ताने आपले हात माखणाऱ्या या अधमाधम राक्षसिणीला आपल्या हाताने देहान्त प्रायशिच्छा देऊन, तिची या जगातून मुक्तता करा.

सुरेंद्र : कामलते, हा अधिकार माझा नाहीं. शिवाय उदामकेतूच्या रक्ताने आपले हे पापी हात तूं धुवून काढले असल्यामुळे देहान्त शासनाला तूं पाच आहेस किंवा नाहीस, हाही आतां एक मोठा सवालच आहे. (दच्कूत) पावले कोणाची ऐकूं येतात ? (इत्यांत चंद्रकला व कांही लक्षकी अधिकारी गुप्त वेषानें प्र. क.).

काम० : कोण आहे ?

चंद्र० : चूप. गडवड करू नका—नाहींतर नाहक मारले जाल !

काम० : मारले जाल ?

चंद्र० : होय, मारले जाल. कामलते, उदामकेतू महाराज कोठें आहेत ?

काम० : कां ? तूं कोण विचारणार ?

चंद्र० : मी ? मी चंद्रकला—

काम० : चंद्रकला ! आणि चंद्रकलेला अशा अपरात्रीं उदामकेतू महाराजांच्या तंत्रूत चोरून शिरण्याचे कारण काय ?

चंद्र० : कांतारप्रजाजनांच्या व कांतारसेनेच्या हुकमाने सम्राटाला कांतार येथे आलों आहोत.

काम० : तर मग कांतारसम्राट तुमच्या हातीं लागणे शक्य नाहीं.

चंद्र० : शक्य नाहीं ? कां शक्य नाहीं ?

काम० : तो फरारी झाला !

सर्वे : काय ? फरारी झाला !

काम० : होय, फरारी झाला.

सेना० : असा कसा फरारी ज्ञाला ? तंबूला सर्व वाजूनीं गराडा दिला असतांना त्याला बाहेर पडण्याला वाट कशी आणि कोठून मिळाली ?

काम० : तुम्हीं तंबूवाहेर पडण्याच्या वाटा रोंखल्या होत्या. जगाच्या बाहेर पडण्याची वाट रोंखली नव्हती-ती खुलीच होती.

चंद्र० : म्हणजे ?

काम० : म्हणजे काय हें या तलवारीवर चमकणारे रक्ताचे विंदु तुम्हांला बरोवर सांगतील !

चंद्र० : रक्ताचे विंदु बरोवर सांगतील ! म्हणजे ? कोणाचे रक्त हें ?

काम० : तुझ्या पित्याचे.

चंद्र० : माझ्या पित्याचे !

काम० : होय. तुझ्या पित्याचे-कांतारसमाटाचे-दुनियेच्या दुस्मानाचे !

चंद्र० : म्हणजे ? माझ्या पित्याचा-

काम० : वध ज्ञाला-तुझा पिता मारला गेला-

चंद्र० : मारला गेला ! कोणाकडून मारला गेला ?

काम० : माझ्याकडून-या कामलतेकडून. चंद्रकले, या कामलतेने या तलवारीने त्या सैतानाला कंठस्नान घालून त्याची रौरव नरकांत रवानगी केली आहे. पहा.-तुला खोटें वाटत असेल तर हा पहा.-हा सैतान आपल्याच रक्तानें भरलेल्या या आपल्या मृत्युशय्येवर कालनिद्रा घेत स्वस्थ पडला आहे तो पहा व आपली खात्री करून घे.

चंद्र० : हाय हाय ! वावा-वावा-(उदामकेतुच्या प्रेतास कवटाळते). कामलते-कामलते, केवळे अघोर कर्म केलेस हें ?

काम० : अघोर कर्म ! चंद्रकले, दीनदुर्बल दुनियेचा अमानुषपणे खून पाडण्यापेक्षां हें कर्म अघोर आहे काय ? नाहीं-खास नाहीं. दुर्बलांच्या रक्तापेक्षां दुर्जनांचे रक्त खात्रीने अधिक मोलाचे नाहीं. नाहीं तर ज्याच्यासाठी तूं आतां हा शोक आरंभिला आहेस, त्याची दुस्मानी करण्याला तूं स्वत. च त्याच्या पोटीं जन्म घेतला असतांही तयार कां ज्ञाली-असतीस ? वोल.-

चंद्र० : तुझा सवाल बरोवर आहे. पण कामलते, दुर्जनांचे रक्त कितीही पापी असलें तरी तें जमिनीवर सांडण्यापेक्षां शरीरांतल्या शरीरांत जळून जाणेच अधिक चांगले असते.

काम० : चंद्रकले, नाहीं. ही तुझी चूक आहे. दुर्जनांच्या जीविताचा प्रत्येक क्षण नव्या नव्या अनथीना जन्म देत असल्यामुळे त्याचा शक्य तेवढा संक्षेप करणेच जगाच्या हिताच्या दृष्टीने श्रेयस्कर असते. पण जाऊ दे. आतां

हा वाद वाढविण्यांत अर्थ नाहीं. मी एकटीने कांतारसग्राटाचा वध केला आहे. आणि त्याचे होतील ते परिणाम भोगण्याला माझी तयारी आहे. तेव्हां तुम्हांला माझें काय पारिपत्य करावयाचे असेल तें खुशाल करा. माझी विलकुल हरकत नाहीं. माझ्या देशाच्या नाशाचा बदला घेऊन चालू असलेल्या मनुष्यसंहाराला मी आतां आळा घातला आहे आणि दीनदुर्वलांच्या राशीस लागलेला समंध कायमचा गाडून टाकून जगाला शांतेचा मार्ग खुला करून दिला आहे. तेव्हां आतां माझें कांहीं झाले तरी मला त्याची विलकुल पर्वा नाहीं. ध्या-ही तलवार टाकून मी आनंदाने तुमच्या स्वाधीन होत आहें (तसें करते).

चंद्र० : सेनापती, या दोघांना आपल्या ताब्ध्यांत ध्या. (सेनापती कामलता व सुरेंद्र यांस कैद करतात). अरे ! या लोकोत्तर पुरुषाचा अखेर असा भयंकर अंत झाला आं ? दीनदुर्वलांच्या रक्ताकरितां हापापलेल्या उनमत्त प्रबलांनो, या कांतारसग्राटांच्या उदाहरणाने वेळीच सावध व्हा आणि पतितांचा वाली परमात्मा हें तत्त्व लक्षांत ठेवून त्याने दिलेल्या सामर्थ्याचा दुर्वलांच्या नाशाकडे दुरुपयोग करू नका. नाहींतर—

—पद-हिंडोल-त्रिताल. प्रथम श्वरण—

हरिल परमेश हा शौर्यमद ॥ मुर्दुनी महा कर्दनकाला ॥ धृ० ॥
तुडवुनि क्षणि या ॥ राज्य-वैभवा ॥ करिल ठार कुला ॥ १ ॥

—जातात. पडदा पडतो.—

प्रवेश तिसरा

(कैरवांची छावणी-धर्मनिंद, कल्पलता, वगौरे).

कल्प० : युद्धाची समाप्ति अशा अकलित रीतीने होईल, असे कोणालही वाटले नवहते.

धर्म० : परमेश्वरी लीला ती हीच. मनुष्यबुद्धीला अतकर्य असे चमत्कार घडवून आणतो म्हणूनच परमेश्वराला परमेश्वर म्हणावयाचे ! नाहीं तर त्याच्यांत आणि आपल्यांत अंतर काय ?

कल्प० : चंद्रकला, सुरेंद्र आणि कामलता यांना तावडतोव आपल्या स्वाधीन करील, असे आचार्यांना वाटते ?

धर्म० : तिने स्वाधीन केलेच पाहिजे. नाहींतर तहाचे वोलणे होण्यासाठी युद्ध तहकूवच होणार नाहीं. (सेवक प्र. क.)

सेवक : कांतारांचे वकील, सेनापति सुरेंद्र व राजकन्या कामलता यांच्यासह आले आहेत.

कल्प० : आण त्यांना आंत. (सेवक जातो व त्यांस घेऊन येतो).

वकील : आचार्याच्या शर्तप्रिमाणे कांतारसमाजी चंद्रकला इच्या आजेवरून सेनापति सुरेंद्र आणि राजकन्या कामलता यांना मी आचार्याच्या स्वाधीन करतो.

धर्म० : सुरेंद्र व कामलते, तुमचे स्वागत असो !

सुरेंद्र व काम० : आचार्यांना प्रणाम असो ! (नमस्कार करतात).

धर्म० : आतां आम्ही तावडतोव युद्ध तहकूव करून तहाची वाटावाट करण्यास तयार आहोत.

वकील : आनंद झाला. मी आतांच समाजीला व तिच्या प्रधानमंडळांतील सन्मान्य सभासदांना आचार्याच्या दर्शनार्थ घेऊन येतो.

धर्म० : त्यांच्या भेटीने आम्हालाही संतोष होईल.

वकील : आचार्यांचा व राणींचा विजय असो ! (जातो).

धर्म० : सदानंद, तहाच्या वाटावाटीसाठी युद्ध तहकूव ठेवण्यांत आले आहे, अशी द्वाही फिरवा.

सदा० : जशी आचार्यांची आज्ञा. (जातो).

धर्म० : कल्पलते, तू चंद्रकलेला सामोरी जाऊन तिचे प्रेमादरपूर्वक स्वागत कर. आम्ही आपल्या शिविरांत तुम्हां सर्वांची मार्गप्रतीक्षा करितो. (कामलतेस) कामलते, तुला कृतकर्मचा पश्चात्ताप झाला, हे पाहून आम्हाला समाधान वाटाते.

काम० : हे आचार्यांचे औदार्य आहे !

धर्म० : पतितांचा उद्धारकर्ता परमेश्वर तुझाही उद्धार करील. येतो आतां आम्ही. (जातो).

कल्प० : ताई, स्वजनांच्या रक्तानें माखलेले तुझे हात उद्धामकेतूच्या रक्तानें घुवून निघाल्यामुळे आतां स्वच्छ झाले आहेत.

काम० : परंतु कल्पलते, कैरवांच्या न्यायासनाचा निर्णय लागेपर्यंत मी ते स्वच्छ झाले आहेत असे समजत नाही.

कल्प० : ठीक आहे. मर्जी तुझी ! परंतु तुझ्या पायांवर मस्तक ठेवण्यास तर मला काहीं प्रत्यवाय नाहीं ? (तिला नमस्कार करते).

काम० : पण तुला आशीर्वाद देण्याची तरी पावता माझ्या आंगीं कोठे आहे ? तेव्हां तुझा हा नमस्कार मी ईश्वरार्पण करते; तोच तुला आशीर्वाद देईल.

कल्प० : आतां मी चंद्रकलेच्या स्वागताच्या तयारीसाठी जाते. तुम्ही उमयतां
येथे माझ्या शिविरांतच विश्रांति घ्या. (जाते).

काम० : सुरेंद्र,-

सुरेंद्र : काय ?

काम० : माझ्या सूचनेचा आपण काय विचार केलात ?

सुरेंद्र : कांहीच केला नाही.

काम० : कांहीच केला नाही ! कां ?

सुरेंद्र : एकदां निर्णय लागल्यावर पुनः विचार करण्याचे कारण काय ?

काम० : पण लागलेला निर्णय चुकीचा ठरल्यावर त्याचा फिरून विचार
करावयास नको काय ?

सुरेंद्र : कामलते, या हाताला कोणाचा प्रेमस्पर्श व्हावयाचाच असेल तर तो
कवत तुझाच होईल; इतरांचा होणार नाही.

काम० : सुरेंद्र, राष्ट्रघातकी पापिणीचा विषारी स्पर्श आपल्या धबल यशाला
क्षणांत जाळून भस्म करील, हें आपणास कळत नाहीं काय ?

सुरेंद्र : कळते. पण कामलते, तुझ्या पातकी स्पर्शानि जळून खाक होण्याइतके
माझे यश दुर्बल असेल तर त्याचा लोभ धरण्यांत हाशील काय ?
पातक्यांच्या पापाचा भार शिरावर घेऊन ज्याला पातक्यासह भवसागर
तरून पार होतां येत नाहीं, त्या पापमारने जगांत जिवंत तरी कां रहावें ?

काम० : सुरेंद्र, माझ्या पापांचा भार शिरावर घेऊन माझा उद्धार करण्याची
हिंमत ज्या मनाला धरतां येते त्यानें कल्पलेच्या दुःखाचा भार हरण
करण्याचे साहस करण्यास असें कां कचरावें ? आपण ज्याच्यावर प्रेम
करतों त्याचे ज्याप्रमाणे आपण देणेदार असतों, त्याचप्रमाणे जे आपल्यावर
प्रेम करतात, त्यांचेही आपण देणेदार असतों व त्यांचे देणेही आपल्याला
चावें लागतें. तें चुकवितां येत नाहीं. सुरेंद्र,-

पद-भैरवी, त्रिताल. पुण्य जीवा०

प्रेम-सेवा-जीवनिं रंगला । प्रेमभरें महानंदि दंगला ॥ धू० ॥ ताडितां
पदी, झिडकारितां ॥ जीव भोळा छळे ठार मारितां ॥ सदाचार साचा
वृथा भंगिला ॥ १ ॥

सुरेंद्र : पण कामलते, दुर्दृवानें तें देणे देण्याला आज मी समर्थ नाहीं.

काम० : समर्थ नाहीं ? कां समर्थ नाहीं ?

सुरेंद्र : कामलते, कल्पलेसंवंधाने माझ्या अंतःकरणांत स्त्रीप्रेमाची भावना कधीं
नव्हती, आजही नाहीं आणि गुढेही कधीं कालीं. उद्भवेल, अशी मला
आशा वाटत नाहीं.

काम० : सुरेंद्र, हे दुबलेपणाचे शब्द आपल्यासारख्या बहादूर वीरपुरुषाला शोभत नाहीत. ज्या निदान स्त्रीला आपल्या पायाच्या नखाचीही सर येणार नाही तिच्यावरील प्रेम जर आपण हट्टानें कायम ठेवूं शकतां, तर जिच्या थोरवीला आज जगांत सीमा नाहीं तिच्यासंवंधानें प्रेमभाव बाळगिण्याचे जर आपण मनांत आणाल, तर तें आपणाला शक्य होणार नाहीं, ही गोष्टच माझ्या मनाला पटत नाहीं.

सुरेंद्र : पण एवढा उपद्वयाप मी कां करावा ?

काम० : कर्तव्यासाठी, आपल्यावर प्रेम करण्या जीवांना आपण नितांत दुःखी करावें, हा आपल्या मनाचा हलकेपणा—नव्हे—नव्हे-दुष्टपणा आहे. प्रेमाचे गुलाम सारेच आहेत. पण जो प्रेमाला आपले गुलाम बनवून आपण म्हणून त्या ठिकाणी त्याला राबवूं शकतो, तोच खरा बहादूर—तोच खरा वीर—तोच खरा पुरुष !

सुरेंद्र : कामलते, मला वाटते तूत हा विषय येथेच सोडणे चांगले. या वेळी माझे मन स्थिर नाहीं आणि मला या विषयाची चर्चा करवत नाहीं. (कल्पलता येते).

कल्प० : आणि आतां आपल्याला या विषयाची अधिक चर्चा करण्याचे कारण नाही. काम० : कां ?

कल्प० : ताई, तू दुःखांत असतांना, मी सुखी होणे कसें शक्य आहे ?

काम० : कल्पलते, मला माझ्या कर्मचिं फल भोगलेंच पाहिजे. तेव्हां माझ्यासाठी तू आपल्या सुखावर असा निखारा ठेवण्यास तयार कां व्हावेस, हें मला समजत नाहीं.

कल्प० : आणि हें मलाही पण समजत नाहीं. परंतु माझा निर्धार मात्र केव्हांही ढळणार नाहीं.—मी तो केव्हांही ढळू देणार नाहीं !

काम० : तर मग आपणा सर्वांनाच संसारसुखाची आशा सोडली पाहिजे.

सुरेंद्र : परमेश्वराची तरी इच्छा अशीच दिसते खरी !

कल्प० : आणि म्हणून त्याच्याच इच्छेवर सांन्या गोष्टी सोंपवून आपण आपल्या उद्योगाला लागणे चांगले.

काम० : जशी तुझीं मर्जी ! तूत मला स्वस्थच बसले पाहिजे.

कल्प० : सुरेंद्र, चला. आपण आचार्यांकडे थोडा वेळ जाऊन येऊ. (जातात).

काम० : अरेरे ! याचा शेवट अखेर हा असा व्हावा आं !—

पद-निराधार जीवें—

सुखाभास ठरला सारा। भवान्ना पसारा ॥ ध्रू ॥ शूंगरा आनंद-
लहरिचा। विश्वरंगणीं रंग नवा आला ॥ पितां निराशा-महाविषाचा ॥

प्याला, निशाकाल झाला या संसारा ॥ प्रेमा न थारा विहारा ॥ १ ॥

-जाते.-

प्रवेश चौथा

(कैरवांची छावणी—धर्मनिंद, चंद्रकला, कामलता, कल्पलता, सुरेंद्र संन्याशी इत्यादि)

धर्म० : सत्त्वान्य सभासदहो, कैरव व कांतार यांच्यामध्ये तह झाला असल्यामुळे आजपासून धर्मयुद्ध समाप्त झाले आहे, असे आम्ही जाहीर करितो. (जयजयकार).

काम० : लोकनिर्णयाच्या तत्त्वाला मान देऊ राणी कल्पलतेची सत्ता मी मोठ्या आनंदाने मान्य करितो.

सुरेंद्र : कैरव न्यायसिंहासनाने कामलतेच्या अपराधांची क्षमा केली आहे, असे मी जाहीर करितो.

कल्प० : लोकनिर्णयाच्या तत्त्वाचा कैरवांत पूर्ण विकास ब्हावा, म्हणून त्यास घालण्यांत आलेली राजकुलोत्पन्नत्वाची मर्यादा मी आज काढून टाकलेली आहे.

चंद्र० : जगांतील दुर्वलांच्या माथी जबरदस्तीने मारण्यांत आलेली प्रबलांची गुलामगिरी यापुढे जगांतून समूल नष्ट ब्हावी, म्हणून कांतारसाम्राज्यांतील सर्व राष्ट्रांना स्वातंत्र्य बहाल करण्यांत आले असल्याचे कांतार-सम्राज्ञी या नात्याने मी जाहीर करते, (जयजयकार).

धर्म० : धर्मयुद्धाची समाप्ति होऊन सर्वत्र शांतता प्रस्थापित झाली असल्यामुळे धर्मरक्षणासाठी धारण केलेल्या या तलवारीचा संन्यास करून आम्ही आपला धर्मदंड पूर्ववत् धारण करितो व आनंद खंडातील यतिवृदालाही शस्त्रसंन्यास करण्याची आज्ञा करितो. (जयजयकार).

संन्यासी : आचार्यांच्या आज्ञेप्रमाणे आम्ही शस्त्रसंन्यास करून आपल्या यतिदंडांचा पूर्ववत् स्वीकार करितो. (तसे करतात).

धर्म० : सभासदहो, आतां आपणां सर्वांना परमश्रेष्ठ धर्मसिंहासनाची अशी धरमज्ञा आहे की दुर्वलांचा संहार हा प्रबलांचा धर्म नसून त्यांचा उद्धार हा त्यांचा धर्म आहे, हे सदैव लक्षांत बालून परस्परांनी परस्परांशी वंधुत्वाच्या नात्याने समतेने व ममतेने वागावें आणि जगांतील परस्वांप-हारी युद्धे बंद पाढून शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करावी.

सर्व : ही धर्माज्ञा सर्वास शिरसामान्य आहे.

धर्म० : परमेश्वर तुम्हां सर्वांचे परममंगल करो !

(धर्मनिंदाचा जयजयकार).

सर्व : हे दीनदयाळ परमेश्वरा—

पद-शिवहृदय भुवनेश्वरी०—

जगि वितरि मुखशांतता ॥ होवो । अखिल जनता । सुनय विनता ॥

वारि प्रबल छलका ॥ तारि अबल जन ॥ धृ० ॥ करि त्वरित शांत ।

रणि करूनि रक्तपाता ॥ प्राणघाता ॥ नित करि थोर थोर आकांता ॥

महाकाला कर जो । लोकनाशकर ॥ १ ॥


—पडदा पडतो.—

अंक पाचवा समाप्त

ॐ तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु !

शीलसंन्यास

(नाटक)



अंक पहिला

(चंद्रकान्ताच्या राजवाड्याचे आवार. चंद्रकान्त, सरदार नरेंद्र व महेंद्र.)

चंद्र० : शिष्टाईकरितां वावा कृतान्ताच्या छावणीत गेले त्याला आज चार दिवस ज्ञाले. तरी अजून त्यांचा कांहींच ठिकाणा नाहीं, मोठं आश्चर्य आहे.

नरेंद्र : वास्तविक त्यांना दिलेल्या मुदतीचा आजचा अखेरचा दिवस. तेव्हां आज तरी ते परत यायलाच पाहिजे होते.

चंद्र० : निदान कांहीं निरोप तरी पाठवायला पाहिजे होता. कारण या कनकावतींतला प्रत्येक मनुष्य एकेक क्षण प्राणाच्या मोलानें मोजीत आहे हें त्यांना माहीत आहे.

महेंद्र : महाराज, आपला काय तर्क चालत असेल तो खरा. पण मला मात्र खरोखरच अशी शंका येते आहे कीं, कृतान्तानें दगा करून कृष्णकान्त महाराजांना कैद केलं असलं पाहिजे.

चंद्र० : मला नाहीं असं बाटत. तहाच्चं बोलणं करायला गेलेल्या वकिलाला दगाफटका करून कैद करणं हें युद्धनीतीला सोडून आहे.

महेंद्र : पण युद्धनीति पाळण्याइतकी इमानदारी त्या गळेकापू कृतान्ताच्या ठिकाणी आहे कुठे? कृतान्त म्हणजे नंवाप्रमाणे खरोखरीचाच कृतान्त आहे. याला न्याय, नीति, धर्म कशाचाच धरवंध नाहीं. आपला मतलब साधण्यासाठी तो कसलंहि पाप करायला मागंपुढं पद्धाणार नाहीं.

चंद्र० : काय करावं? लढाई करून एकदांचा सोक्षमोक्ष करून टाकावा म्हटलं तर हातांत तलवार धरण्याची सुद्धां आमच्या सैनिकांच्या अंगांत ताकद उरलेली नाहीं. अशाहि स्थितींत लढाईच्या मैदानांत उतरून आत्मघात करून घ्यावा म्हटलं तर शत्रू लढाईला तोंडच लागू देत नाहीं; आणि तहासाठीं दातीं तूण धरून शत्रूला शरण गेलों तर तो आम्हाला असा लायाडून टाकीत आहे! तेव्हां आतां वेदधांत सांपडलेल्या या दीड लाख दीनदुव्वल आणि दुष्काळग्रस्त नागरिकांचे प्राण वांचवायचा मार्ग तरी काय शोधून काढावा?

नरेंद्र : खरोखर, या कनकावतीवर आजपर्यंत अनेक निकराचे प्रसंग औढवले पण तिची आजच्यासारखी शोचनीय अवस्था कधीच झालेली नव्हती. माणसांना अन्न नाहीं, जनावरांना गवत नाहीं, झाडपाला खाऊन तगधरावा म्हटलं तर तो सुद्धां आतां शिल्लक राहिलेला नाहीं.

महेंद्र : माणसांनी माणसांना फाडून खाण्याचंच आतां काय तें वाकी उरलं आहे ! नरेंद्र : तें भयंकर दृश्यहि एकदोन दिवसांतच आपल्याला खात्रीन पहावं लागेल. चंद्र० : लागूं द्या. जे काय सोहाळे व्हायचे असतील ते सगळे एकदांचे होऊन जाऊं द्या. म्हणजे कांचनकुलावर पुरेपुर सूड उगविल्याचं समाधान तरी आपल्या शत्रूला मिळेल.

रत्न० : (प्रवेश करीत) काय ? आमच्या कांचनकुलावर सूड उगवल्याचं शत्रूला समाधान ?

चंद्र० : होय रत्नप्रभे ! शत्रूला-कृतान्ताला समाधान !

रत्न० : म्हणजे मासंजी अजून परत आले नाहींत म्हणायचे ?

चंद्र० : नाहींत—वावा अजून परत आले नाहींत, इतकंच नाहीं तर त्यांच्याकडून अजून काहीं निरोपहि आलेला नाहीं. तेव्हां तहाची आशा सोडून आपण सर्वांनी आतां मरणालाच सादर झाल पाहिजे.

रत्न० : मग उगाच विलंब कशाला ? उपासमारीने व्रस्त झालेल्या दीड लाख लहानथोर नागरिकांचं कष्टमय जीवित क्षणाक्षणाने असं निष्कारण लंबवून त्यांच्या यातनांत भर टाकीत वसऱ्यापासून फायदा काय ?

नरेंद्र : कांहींच फायदा नाहीं. परंतु कृष्णकान्त महाराजांना दिलेली मुदत संपायला अजून थोडा अवधी आहे. तेव्हां सूर्यस्तिपर्यंत मावळत्या सूर्यबिरोबर आमचं दुर्देवहि पलटी खातं की काय हें आम्ही पहाणार आहोत.

रत्न० : त्या कूर कृतान्ताच्या हातून आपल्या हातावर प्राणदानाचं उदक सुटेल अशी तुम्हांला अजूनहि आशा वाटते का ? कृतान्त म्हणजे शुद्ध काळजांचून जन्माला आलेला निर्विकार प्राणी आहे. त्याला तुमची दया येण कसं शक्य आहे ?

नरेंद्र : आपलं म्हणणं अगदीं वरोवर आहे. त्या दुष्ट कृतान्ताच्या मनांत दयेचा, माणुसकीचा प्रादुर्भाव होणं अशक्यच आहे; आणि इथं तर उपासमारीने हाहाकार उडाला आहे.

रत्न० : महाराज, आज सकाळी मी आपल्या नगरांतील स्त्रियांच्या समाचाराला गेले असतांना केवढा भयानक देखावा माझ्या दृष्टीला पडला तें मी आपल्याला सांगितलं तर आपलं काळीज फाटून जाईल. जेवत्या मुलांच्या तोंडांत घालायला अन्नाचा कणसुद्धां मला नगरांत कुठे आढळला नाहींच

पण पित्या मुलांना पांजायला आयांच्या अंगावर दुधाचा एक थेंवहिं शिल्लक राहिलेला दिसला नाहीं. प्रेतवत् ज्ञालेल्या त्या बिचान्या आया आपल्या रक्तावर आपल्या मुलांचं पोषण करीत असलेल्या मी पाहिल्या. महाराज, मला तरी असं वाटतं कीं, असं तिळातिळाने जिजूनजिजून या अनाथ बायकामुलांचे प्राण जाऊ देण्यापेक्षां वाड्याच्या बाहेर त्या सर्वांना एकत्र जमवून त्यांची सरसहा कत्तल करून टाकणं शतपटीनं चांगलं नव्हे का ?

चंद्र० : नको रत्नप्रभे, अशा कठोर कल्पनांची भेसुर चित्रं माझ्या डोळ्यासमोर उभीं करून आधींच खचून गेलेल्या माझ्या मनाला अधिक काचावून टाकून नकोस. अशा अनाथ जिवांची हत्या मार्यो मारून घेण्यापेक्षां या वीतभर पोलादी पात्यानें स्वतःचाच अंत करून घेणं मला अधिक सुख-कर वाटेल. मी आणखी दोन घटका वाट पाहाणार आणि तेवढ्या अवघींत यांच्या बचावाचा कांहींच मार्ग सांपडला नाहीं तर या तरवारीनं प्रथम तुझी आणि नंतर माझी गर्दन छाढून—(तलवार काढून लागतो, इतक्यांत पड्यांत आरडाओरडा होतो. 'चंद्रकान्त महाराज, आमच्या तान्हुल्यांचे नि आमचे प्राण वांचवा—')

नरेंद्र : अन्नासाठीं वेफाम वनलेल्या लोकांनी आवारावाहेर गिल्ला आरंभलेला दिसतो.

चंद्र० : पहा—पहा वरं—

(सर्वांची धांदल उडते, इतक्यांत द्वारपाल प्रवेश करतो.)

द्वार० : महाराज, उपासमारीनं तळमळणाऱ्या कितीतरी बायका आपल्या तान्हुल्यांना घेऊन वाहेर आल्या असून त्यांनी आपल्या नांवानें सारखा आक्रोश मांडला आहे.

चंद्रकांत : उपासमारीनं तडफडणाऱ्या स्त्रियांचा आक्रोश ! अरेरे ! केवढा भयंकर प्रसंग हा !

रत्नप्रभा : वाड्याचं महाद्वार उघडून त्यांना आंत घ्या. महाराज, व्याकुळ ज्ञालेल्या त्यांच्या चित्तांचं सांत्वन करून त्यांच्याशीं दोन धीराचे शब्द बोला.

चंद्रकांत : ज्या मला स्वतःलाच धीर उरलेला नाहीं तो मी त्यांना कसला धीर देणार ? नुसत्या कोरड्या शब्दांनी त्यांचं सांत्वन कसं होणार ? त्यांची समजूत कशी पटणार ?

रत्नप्रभा : महाराज, असं दुबळेंपण यावेळीं चांगलं नाहीं. त्यांच्याशीं दोन जिव्हाळ्याचे शब्द बोलून त्यांना तुम्हीं प्रेमानें पोटाशीं धरलंत तर त्यांच्या पोटांत भडकलेल्या भुकेच्या ज्वाळा तात्पुरत्या तरी खात्रीनं

शांत होतील आणि त्यांच्या जिवांना विसांवा वाटेल. महाराज, प्रेमाच्या नुस्तया शब्दांत सुद्धा संतात जिवाला शांत करणारे अमृताचे तुषार वसत असतात.

चंद्र० : तर मग त्यांच्यावर तूच आपल्या शब्दामृताचा वषविक करून त्यांचा भडकलेला जठराऱ्या शांत कर. माझ्या वाणीत तेवढं सामर्थ्य आहे असं मला वाटत नाहीं. जा, वाहेरच्या वाजूला जाऊन त्यांची समजूत घाल आणि तिथूनच त्यांना निरोप दे—त्यांचा आक्रोश माझ्यानं ऐकवणार नाहीं. जा —

द्वार० : देवडीवरच्या शिपायांना दूर सारून त्याच इकडे येऊ लागल्या —

चंद्र० : अरेरे ! जेवटी येऊ नये तो प्रसंग आलाच !

रत्न० : महाराज, तुम्ही थोडा वेळ दुसऱ्या दालनांत जा, मी घालतें या वायकांची समजूत. (रत्नप्रभेशिवाय सर्वं जातात) (स्वगत) परमेश्वरा या वेळी आमची लज्जा रक्षण करायला तूच समर्थ आहेस. (कांहीं भुकेल्या स्त्रिया आपली तान्हीं मुळे घेऊन प्रवेश करतात.)

१ स्त्री : कुठे आहेत चंद्रकांत महाराज ?

रत्न० : भगिनींनो, तुम्हांला काय पाहिजे ?

२ स्त्री : अब्र-अब्र पाहिजे आम्हांला ! माईसाहेब, आमच्याकरितां नसेल तर निदान भुकेनं तडफडणाऱ्या आमच्या या कोंवळचा अभकांकरितां तरी आम्हांला अन्नाचे दोन घांस हवे आहेत.

रत्न० : भगिनींनो, कसं सांगूं तुम्हांला ? वाड्यांत अन्नाचा कणहि नाहीं. परवांच्या दिवसापासून आम्हीही तुमच्याप्रमाणेच उपाशी आहोत.

१ स्त्री : हाय रे दैवा ! अखेरीला इथंहि तूं आमची पाठ पुरवलीस ना ! पहा, माईसाहेब पहां, या आमच्या उमलत्या गुलाबांची उपासमारीनं काय भयंकर अवस्था झाली आहे पहा ! एवढीं सोन्यासारखीं वाळं ! नऊ महिने पोटांत वागवलीं, त्यानंतर अंगावर पाजलीं ! आज आमच्या अंगावर दूध नाहीं तर त्याच्याएवजीं आमच्या रक्तावरहि त्यांना जगवायला आम्ही तयार आहोत. पण आमच्या अंगांत रक्ताचा येंवहि उरलेला नाहीं —

रत्न० : भगिनींनो, असा आक्रोश करून माझ्या काळजाचे तुकडे करू नका.

२ स्त्री : सकाळीं आपण आम्हांला भेटलांत तेवढां कूण्णकांत महाराज परत येतील व आपला सर्वांचा बचाव करतील अशी आशा व्यक्त करून आपण आम्हांला धीर दिलात. पण सूर्यस्ताची वेळ झाली तरी अजून ते आलेले नाहीत. मग आतां आम्ही कोणत्या आणेवर जगायचं ?

१ स्त्री : माईसाहेब, आतां आमच्याने क्षणाचाहि धीर निघत नाहीं. आमच्या मनाने आता पुरा ठाव सोडला. या यमयातनांतून आमची लौकर मुक्तता करण्याकरिता आम्हांला गोळधा घालून मारून टाका नाहींतर तटावरून खंदकांत फेकून द्या.

२ स्त्री : आमची हीं तान्हुलीं आम्ही तुमच्याच पायावर वहातों. (रत्नप्रभेच्या पायाशीं आपलीं मुळे ठेवतात.)

रत्न० : भगिनींनो, माझ्या पायावर हीं मुळे वाहून काय उपयोग ? मीसुद्धां यावेळीं तुमच्यासारखीच स्तवहींन आणि लाचार ज्ञालें आहें.

३ स्त्री : मग माईसाहेब, आम्ही आतां शरण तरी कुणाला जाव ? कुणाच्या ओटींत हीं अनाथ अर्भकं निरवावींत ?

रत्न० : त्या दीनवत्सल, करुणासागर, सर्वसमर्थ परमेश्वराच्या ! भगिनींनो, या प्राणसंकटांत आपणा सर्वांचा तोच वाली आहे.

१ स्त्री : परमेश्वराला करुणा असती तर त्याने आमच्यावर असा प्रसंग आणलाच असता कशाला ?

रत्न० : छे-छे- असं म्हणू नका. त्याला शरण जा, त्याच्या पायावर लोटांगण घाला, अनन्य भावानें त्याची करुणा भाका-तो दीनदुर्बलांचा वाली तुम्हांला या संकटांतून खात्रीनं मुक्त करील. आमच्यासारख्या करंटचांच्या पायाशीं तुम्ही कितीहि आकोश केलात तरी त्याचा उपयोग काय ?

२ स्त्री : परमेश्वराचा हवाला द्यायला, माईसाहेब, तुम्ही कशाला हव्यात ? चला ग, मरण जर चुकतच नाहीं तर तें निदान देवाचं नांव घेत असतांना तरी येऊ दे. (सर्व स्त्रिया जातात.)

रत्न० : परमेश्वरा, या दीन अनाथांची आतां तरी तुला करुणा येऊ दे. (डोळे मिठून हात जोडते. चंद्रकान्त प्रवेश करतो.)

चंद्र० : रत्नप्रभे, तो दयालू परमेश्वर त्या विचान्यांचं रक्षण केव्हां करील तो करो, पण तूं मात्र ही वेळ संभाळून नेलीस खरी ! तुझा उपदेश ऐकून त्या भोळधा श्रद्धालू स्त्रिया फसल्या आणि आपल्या अर्भकांच्या प्राणांच्या आशेने त्यांनीं देवाच्या पायाशीं धरलं ! पण थोडधाच वेळापूर्वी दूर आहेसा वाटणारा मृत्यु मला आतां अगदीं जवळ आल्यासारखा वाढू लागला आहे.

रत्न० : पण मी म्हणतें मृत्यु खरोखरच जवळ आला असला तरी त्याची इतकी फिकीर करण्याचं कारण काय ? समरांगणावर मृत्यूच्या मुखांत

निर्भयपणानं क्रीडा करण्यांत ज्यांनीं आपला सारा जन्म घालेविला अशा आपल्यासारख्या वोराला मृत्यु ही कांहीं अनोढळखी चीज नाहीं.

चंद्र० : तुझं म्हणणं खरं आहे. मृत्यु मला मुळींच अनोढळखी नाहीं. किंवहुना त्याला मी माझा जिवलग मित्रच मानतों पण त्याच्या स्वागतप्रसंगी लागणारीं मनाची प्रसन्नताच आज माझ्या ठिकाणी नाहीं. रन्तप्रभे, मृत्यु जवळ आला म्हणजे मनुष्य आपल्या कृतकर्मच्या दाशण जाणीवेने दुवळा होत जातो असे कांहीं लोक म्हणतात, तेच तर खरं नसेल ?

रत्न० : एकूण मरणकाळीं तरी आपल्याला आपल्या कृतकर्माचा पश्चात्ताप होऊं लागला म्हणायचा ?

चंद्र० : रत्नप्रभे, आपल्या विवाहापूर्वी तूं केलेला कळवळच्याचा उपदेश जर मी ऐकला असता आणि आपले स्वतःचे प्राण हटूनें पणाला लावून तूं सूर्यकांताला दिलेलं पाणिदानाचं वचन मीं तुझ्याकडून मोडविलं नसतं तर किती चांगलं झालं असतं ? म्हणजे आज मित्रद्रोहाच्या पातकावद्दल मला पश्चात्ताप करीत बसण्याची पाळी आली नसती आणि पतिद्रोहाच्या पातकावद्दल तुलाहि आजन्म अशू गाळीत बसावं लागल नसतं ! रत्नप्रभे, सूर्यकान्त मला माझ्यां अधोर अपराधाची क्षमा करील किंवा करणार नाहीं; पण तूं माझा हा अपराध पीटांत घालायला आणि त्यावद्दल मला क्षमा करायला तयार आहेस का ?

रत्न० : महाराज, माझ्यावरील प्रेमाच्या निराशेने झुरणीस लागून आपण मृत्यु-शय्येवर अंतकाळच्या वेदनांनी विवहळत पडलां असतांना, आपण माझ्या आपत्काळीं माझ्यावर केलेल्या अगणित उपकारांची फेड करण्यासाठीं आणि आपल्या अकाली निघनानें या कांचनांच्या अनाश राष्ट्राची होणारी भयंकर हानि टाळण्यासाठीं, परमेश्वराच्या व खुद आपल्या साक्षीनें अनेक वर्षापूर्वीं सूर्यकांतांना दिलेलं पाणिदानाचं वचन मोडून मी जेवहां प्राप्त कर्तव्य म्हणून आपल्या गळधांत माळ घालायला तयार झालें तेव्हांच आपल्या या अनन्वित पातकाची मीं आपणाला केली आहे. एवढंच नव्हे तर त्या पातकांत आपली भागीदारीण होऊन आपल्या वरोबरीने त्याचं प्रायशिच्छत भोगण्याचंहि परमेश्वराला साक्षी ठेवून मी आपणाला अभिवचन दिलेलं आहे. पण मला वाटतं, आतां हा विषय पुरे झाला. आपल्यापेक्षांहि सूर्यकांतांची मी अधिक अपराधी आहें आणि या अपराधाची जाणीव रात्रंदिवस माझ्या अंतःकरणाला जाळीत आहे. पण या आपल्या राष्ट्रावर ओढवलेल्या दुर्धर आपत्तीचं च निवारण करण्याच्या उद्योगांत मी आपलं हें दुःसह दुःख आंतल्या आंत

शांतपणानें सहन करते आहें ना ? मग अशा आणीबाणीच्या प्रसंगी आपण त्याचा असा स्फोट होऊ देण चांगलं कां ? या कांचनकुलाचे आपण राजे आहांत आणि राजधमला अनुसरून आपण या वेळी उपासमारीनं त्रस्त झालेल्या प्रजेच्या जीविताची आणि सुखदुःखाची प्रथम काळजी वाहिली पाहिजे. त्रस्तकडे सैद्धां आपणांला लक्ष देतांच येत नाहीं.

चंद्र० : वरोबर आहे तुझं म्हणणं. या निकराच्या प्रसंगीं माझं स्वतंत्र अस्तित्वच मला राहिलेलं नाहीं. माझं राष्ट्र हात्च मी आणि माझ्या राष्ट्राचं सुख-दुःख हेच तेव्हां या वेळीं मला हे सर्व विकार आणि विचार बाजूला सारलेच पाहिजेत. रत्नप्रभे, माझ्यापेक्षां तुझाच आत्मजय अधिक थेण्ठ आहे आणि तुझांच राष्ट्रप्रेम अधिक उज्ज्वल आहे. समरांगणांत शत्रूवर विजय मिळविण्याचा पराक्रम माझ्या अंगांत प्रखरतेने वास करीत असेल; परंतु अंतकरणांत सतत उसळणाऱ्या विकारांना दावून टाकून त्यांच्यावर विजय मिळविण्याचं दिव्य सामर्थ्य तुझ्या ठिकाणीं जितकं नांदत आहे त्याच्या शतांशहि माझ्या ठिकाणीं नांदत नाहीं. (एक शिपाई प्रवेश करतो.)

शिपाई : (घाईने व घावऱ्या घावऱ्या) सरकार चला—अगदीं तावडतोब छावणीकडे चला. उपासमारीनें त्रस्त झालेले शिपाई विथरून गेले असून एकमेकांच्या नरडीचा घोट घेण्याच्या वेतांत आले आहेत.

चंद्र० : वा रे नशिवा ! निर्दया, तू आतां माझा पिच्छा सोडणार तरी केव्हां ?

रत्न० : महाराज, आपल्या बुद्धीचा असा तोल जाऊ देऊ नका. आधीं आपल्या सैन्याचा नीट वंदोवस्त करा. नाहींतर परिस्थिति आहे याहून अधिक भयंकर होईल.

चंद्र० : ठीक आहे. जातोंच मी छावणींत—(चंद्रकांत जातो. त्याच्या पाठोपाठ शिपाईहि जातो.)

रत्न० : (स्वगत) परमेश्वरा, तू आतां आमचा किती अंत पहाणार ? आमच्या सत्त्वाची अजून पुरी कसोटी लागली नाहीं का ? का या स्वातंत्र्यप्रेमी तेजस्वी राष्ट्राचा समूल विध्वंस हीच आमच्या सत्त्वपरीक्षेची परिसमाप्ति व्हावी असा तुझा सकेत आहे ? (पडवांत ‘कृष्णकांत महाराजकी जय ! असा जयजयकार होतो.) कृष्णकांत महाराजकी जय ? म्हणजे आमची प्रार्थना फळाला आली कीं काय ? (पुन्हा जयजयकार) होय-शंकाच नको. मामंजी कृतान्ताच्या गोटांतून परत आले आणि त्यांनी

कांहीं तरी आनंदाची वार्ता आणली हें खास. (डोळे मिठून स्वस्थ उभी रहाते इतक्यांत नरेंद्र प्रवेश करतो.)

नरेंद्र : चंद्रकांत महाराज, रत्नप्रभावाईसाहेब, आनंदाची वार्ता ! कृष्णकांत महाराज कृतान्ताच्या छावणीतून सुखरूप परत आले असून त्यांनी आशेचा संदेशहि आणला आहे. नगरांतील स्त्रीपुरुषांच्या झुंडीच्या झुंडी त्यांच्या दर्शनासाठी धांवत सुटल्या आहेत. जिकडे पहावं तिकडे आशा आनंद यांचा रंग उधळून गेल्याचं दृश्य दिसत आहे.

रत्न० : वरोवरच आहे. अन्नान्न करीत मृत्युपंथाला लागलेल्या लोकांना जीविताशेचा किरण दृटीला पडल्यावर हर्षातिरेकानेवेड लागलं तर त्यांत नवल काय ? तुम्ही असेच छावणीत जा आणि चंद्रकांत महाराजांना तावडतोब इकडे घेऊन या.

नरेंद्र : जशी आज्ञा. (जातो.)

रत्न० : (स्वगत) अहाहा ! कनकावतीचं पुण्य शेवटी फळाला आलं ! पाषाणालाहि पाक्षर फुटला ! देवाची लीला अतर्क्ष आहे म्हणतात तेंच खरं. नाहींतर तो कालमूर्ति कृतान्त तहाला तयार होणं कालवर्णी शक्य नव्हतं. (पट्ट्यांत कृष्णकांताचा जयजयकार.) मासंजी इथं येऊत पोहोचले वाटतं ! होय-ती पहा-ती पहा, सत्ययुगांतील थोर महाम्याप्रमाणे गंभीर दिसणारी ती मूर्ति इकडे येत आहे. (जयजयकारांत कृष्णकान्त प्रवेश करतो.)

कृष्ण० : (जयजयकार करणाऱ्या लोकांस उद्देशून) बंधुभगिनींनों, आतां हा जयजयकार बंद करा. मी तुम्हांला आशेचा संदेश आणला आहे. पण मी सर्वांना सांगतोच आहे की, चंद्रकांत महाराजांची भेट होण्यापूर्वी मला तो आपणाजवळ जाहीर करतां येत नाहीं. तो संदेश एकण्यासाठी तुम्ही जितके आतुर झालां आहांत त्याच्या शतपट तो सांगायला मी आतुर झालो आहे. पण चंद्रकांत महाराजांना भेटण्यापूर्वी मला तो तुम्हांला सांगता येत नाहीं. तेब्बां कृपा करून मला थोडा वेळ आपण रजा द्या. (लोक त्यांचा जयजयकार करीत जातात.) परमेश्वरा, इतक्या लोकांची आशा फलदूप करणे किंवा निष्कळ करणे सर्वस्वीं तुझ्याच हातीं आहे.

रत्न० : (नमस्कार करीत) महाराज, मी आपणांला नमस्कार करते.

कृष्ण० : अष्टपुत्रा सौभाग्यवती भव ! चंद्रकांत कुण आहे ?

रत्न० : छावणीत गेले आहेत. पण इतक्यांत परत येतील.

कृष्ण० : या वेळीं छावणीत जाण्याचं कारण ?

रत्न० : सैन्यांतील शिपाई विथरले आहेत-त्यांची समजूत घालायला गेले आहेत ते.

कृष्ण० : असं ! चार दिवसांत इथली परिस्थिति इतकी चिघळली काय ?

रत्न० : महाराज, तें कांहीं विचारू नका. आपण आलांत ही देवाची मोठी कृपाच झाली. नाहीतर काय अनर्थ ओढवला असता याची कल्पनाहि करवत नाही.

कृष्णकांत : चला—सध्यां तरी तो अनिष्ट प्रसंग ठळला हे वरं झालं. पुढे परमेश्वराची काय इच्छा असेल तसें होईल.

रत्नप्रभा : पण आतां परमेश्वरी इच्छेला इष्ट तें वळण देण आपल्याच हातांत आहे.

कृष्णकांत : आहे म्हटलं तर आहे, नाहीं म्हटलं तर नाहीं.

रत्न० : असं कां. म्हणतां आपण ?

कृष्ण० : आमच्या जीविताचं आणि स्वातंत्र्याचं काय मोल द्यायला आम्ही तयार आहोत यावर तह होणं किंवा न होणं हे अवलंबून आहे म्हणून !

रत्न० : आम्ही नवकी कनकावतीच्या जीवितासाठीं आणि स्वातंत्र्यासाठीं आमच्या सर्वस्वावरहि तिलांजलि द्यायला तयार आहोत !

कृष्ण० : होय. असं आपण नेहमीं म्हणतों खरे ! पण रत्नप्रभे, सर्वस्वावरहि तिलांजलि देण्याची गोष्ट बोलायला जितकी सोपी आहे तितकी करायला सोपी नाही.

रत्न० : कां ? तिच्यांत कठीण असं काय आहे ?

कृष्ण० : सारंच कठीण आहे. सर्वस्व हा शब्द दिसण्यांत तीनतच अक्षरी असला तरी त्याच्या गर्भात अखिल ब्रह्मांड सांठलेलं आहे. माणसाला त्याच्या सत्यस्वरूपाची यथार्थ कल्पना नसते तोंपर्यंत 'सर्वस्वत्याग', 'सर्वस्वावरहि तिलांजलि', असले गंभीर शब्द तो सहज लीलेनें उच्चारीत असतो. परंतु त्याचें विश्वव्यापक विराट स्वरूप दृष्टीला पडलें म्हणजे इतरांचे तर राहून दे पण समरयज्ञांत आपल्या प्राणांचं बलिदान करायला सिढ असलेल्या धीरवीराच्या हृदयालासुद्धा भीतीनें कंप सुटून त्याची वाचा बंद होते.

रत्न० : महाराज, असं कसं म्हणतां ? तळहातावच शिर घेऊन समरभूमीवर मृत्यूच्या मुखांत प्राणाहुति देणाऱ्या धीरवीर पुरुषांना सर्वस्वाची खरी कल्पना नसते असं कसं म्हणतां येईल ?

कृष्ण० : माणसाचे प्राण हेच माणसाचं सर्वस्व असं मानलं तर त्यांना ही कल्पना नसते असं म्हणतां येणार नाहीं खरं. पण मुली, प्राणापेक्षांहि अधिक मूल्यवान अशीं पुण्यधनासारखीं अनेक श्रेष्ठ धनें मनुष्याच्या संग्रहीं

असतात आणि त्यांचाहि सर्वस्वांत समावेश होऊं शकतो ही गोष्ट लक्षांत घेतली म्हणजे प्राण-त्यागाची कल्पना ही सर्वस्वदानाच्या दृष्टीने अपुरीच ठरते.

रत्न० : पण देशरक्षणासाठीं व धर्मरक्षणासाठीं स्वतःच्या पुण्यधनावरहि पाणी सोडणारे महात्मे आजपर्यंत जगांत झालेले नाहीत का ? आपलं इच्छादानाचं व्रत अभंग राखण्यासाठीं, महाराज, प्रल्हादाने इंद्राला प्रत्यक्ष शीलसुद्धां दिलं होतं, नाही का ?

कृष्ण० : मुली, या असल्या सांच्या लोकविलक्षण कथा इतिहास-पुराणांतल्या आहेत. दुर्देवानें आजचा इतिहासकाल नाहीं आणि पुराणकाल तर त्याहूनहि नाहीं. आज आपण अत्यंत दुर्धर अशा कालिकाळांत वावरत आहोत; आणि या काळांत असा एकहि महात्मा निदान माझ्या तरी पहाण्यांत आलेला नाहीं.

रत्न० : महाराजांचा जगाचा अनुभव माझ्यापेक्षां अधिक असल्यामुळे मी महाराजांचं म्हणणं खोटं कसं म्हणूं ? तेव्हां तो वाद नको. त्या कृतान्तानें आमच्या जीविताचं आणि आमच्या स्वातंत्र्याचं मोल काय ठरवलं आहे तें पहिल्यानं मला कळूं द्या.

कृष्ण० : होय. पण ते कळविण्यापूर्वी मला तुला एक महत्वाचा प्रश्न विचारावासा वाटो. विचारूं का ?

रत्न० : आपलाला अशी शंका कां येते ?

कृष्ण० : वास्तविक शंकेचं कांहीं कारण नाहीं. पण खरं सांगू ? हे कांचनकुळ जगावं असं आपल्यापैकी कोणालाच वाटत नाहीं असा मला थोडा थोडा अनुभव येऊं लागला आहे. म्हणून मी अशी शंका प्रकट केली.

रत्न० : आपला हा कांहीं तरी गैरसमज झाला आहे.

कृष्ण० : गैरसमज ? मुळीचं नाहीं. मी आत्मांच लोकसभेच्या सभासदांना भेटून कृतान्तानें आपल्या जीविताची व स्तातंत्र्याची लावलेली किंमत त्यांना सांगितली. पण रत्नप्रप्रभे, काय सांगू तुला ? त्यांपैकीं एकानंहि तिला आपली संमति दिली नाहीं.

रत्न० : कदाचित् ती किंमत त्यांना भारीं वाटली असेल ?

कृष्ण : काय असेल तें असो ! कृतान्ताने सांगितलेली तहाची अट एकतांच सगळे सभासद माना खाली घालून तोंडाला कुलूप लावून बसले. सरते शेवटीं मी तीन वार सवाल केला आणि त्यांच्याकडून काहीच जबाब येत नाहीसं पाहून तुम्हां उभयतांच्या भेटीला तडक निघून आलों. रत्नप्रप्रभे, काय सांगू तुला ? मी इकडे येत असतांना वाटेंत उपासमारीनं तडफडणाऱ्या स्त्रीपुरुषांनी गाईसारखा हंवरडा फोडून मला गराडा घातला

आणि तहाचं काय झालं म्हणू माझ्याभोवतीं सारखा गिल्ला सुरु केला.
त्यांची ती केविलवाणी स्थिती पाहून माझ्या काळजाचं पाणी होऊन
गेलं. क्षणमात्र मूऱ्ठा आल्याचाहि मला भास झाला. मला त्यांच्याकडे
पहावेना, माझ्या कानांना त्यांचा आक्रोश एकवेना. पण काय करणार ?
मी लाचार होतों. माझ्या हातांत त्यांच्या जीवितांचा व स्वातंत्र्याचा
संदेश असतांनाहि तो मला त्यांना सांगता येईना. रत्नप्रभे, मी त्यांना
तो सांगणार तरी कसा ? कृतान्तासारख्या कटूचा दुस्मानाकडून जीवि-
ताचं आणि स्वातंत्र्याचं दान पदरात पाढून घेण्यासाठीं चावं लागणारं
मोल द्यायला आपल्यापैकीं कोणीच तयार नाहीं, मग मी तरी काय
करणार ?

रत्न० : पण हे असं कोणालाहि देतां न घेण्यासारखं मोल तरी काय आहे ?

कृष्ण० : दोन-फार तर तीन माणसांचं आत्मबलिदान !

रत्न० : आणि मरणाच्या उंवरठचावर उभ्या राहिलेल्या या हजारों पुरुषांपैकीं
आपल्या मरणाच्या कुळाचा बचाव करण्याकरितां तीनसुद्धां माणसं
आत्मबलिदान करायला पुढे सरसावत नाहींत ?

कृष्ण० : निदान पुढांयांची तरी असं करायची हिंमत होत नाहीं, एवढं खरं.

रत्न० : मोठाच चमत्कार आहे !

कृष्ण० : चमत्कार ! रत्नप्रभे, हे बलिदान सुद्धां लोकसभेच्या सभासदांपैकीं
एकानंहि करायचं नाहीं ! पण असं असूनसुद्धां त्याला संमति घेण्याची
हिंमत एकाच्यानंहि करवली नाही. तेव्हां सांग-आतां या नादानपणाला
काय म्हणावं ?

रत्न० : दुर्दैव आपलं !

कृष्ण० : यांत तर शंकाच नाहीं. पण नाहीं म्हणायला या कांचनकुलाच्या सुदैवाने
एक गरोब मनुष्य मात्र हिंमत धरून पुढे सरसावला आणि त्यांन मला
आत्मबलिदानाचं आश्वासन दिलं.

रत्न : कोण तो गरीब मनुष्य ?

कृष्णकांत : तो गरीब मनुष्य हा तुझा सासरा, चंद्रकांताचा जन्मदाता पिता, हा
कृष्णकान्त ! याने आपल्या पुण्यावर-नव्हे नव्हे-आपल्या सार्वस्वावर
तिलांजलि घेण्याची परमेश्वराच्या पायाजवळ प्रतिज्ञा केलेली आहे
आणि आतां राहिलेल्या दोन माणसांचा शोध करण्यासाठी तो इथं
आलेला आहे.

रत्न० : तर मग आपण इथं आलां हे उत्तमच झालं. कारण वाकीचीं दोन माणसं
आपणाला इथंच सांपडतील.

कृष्ण० : होय—याच आशेनं मी इथं आलों आहें. पण काय नेम सांगावा ? इथंहि कदाचित माझं दुर्देव आड येईल आणि निराशेनं मला इथून पाय काढावा लागेल.

रत्न० : शक्य नाहीं. इतरांच्या संवंधानं तूर्त मी कांहीं बोलत नाहीं. पण माझ्या स्वतःसंवंधानें मात्र मी आपल्याला निश्चयपूर्वक आश्वासन देऊ शकते.

कृष्ण० : म्हणजे तूं आत्मबलिदानांला तयार आहेस ?

रत्न० : होय. परमेश्वराला साथ ठेवून मी आपणाला असं आश्वासन देतें.

कृष्ण० : थांब. अधिक बोलू नकोस. पूर्ण विचार केल्याशिवाय तुझ्या मुखावाटे एक शब्द बाहेर पडला तर परिणामीं तो तुझ्या पश्चात्तापाला कारण होईल.

रत्न० : पश्चात्ताप ? पश्चात्ताप कशावद्दल ?

कृष्ण० : परमेश्वराच्या साक्षीनं उच्चारते आहेस ह्या दुर्धर प्रतिज्ञेवद्दल—

रत्न० : ह्या प्रतिज्ञेत पश्चात्तापाला कारण होण्यासारखं काय आहे ?

कृष्ण० : रत्नप्रभे, या प्रतिज्ञेत तुझा सर्वस्वनाश भरलेला आहे.

रत्न० : पण माझ्या सर्वस्वनाशाची प्रतिज्ञा मी जाणूनवुजूनच करतें आहें ना ?

कृष्ण० : रत्नप्रभे, तुझ्या सर्वस्वनाशाची यथार्थ कल्पना तुला आलेली नाहीं म्हणून असं बोलण्याचं तूं साहस करते आहेस. पण ती कल्पना आरशासारखी स्वच्छपणानं तुझ्यासमोर उभी राहिली म्हणजे—

रत्न० : मी यर्तिकचित्तिहि डगमगणार नाहीं.

कृष्ण० : नाहींस ?

रत्न० : नाहीं—नाहीं—प्राणांतीहि डगमगणार नाहीं !

कृष्ण० : तुझा आत्मविश्वास जवर आहे म्हणायचा !

रत्न० : आपण माझी परीक्षा पहाबी.

कृष्ण० : आणि तूं परीक्षेत उतरली नाहींस तर ?

रत्न० : तुमची सून म्हणवून घ्यायला मी नालायक आहें असं समजून आपण माझा वाटेल तो निकाल लावा.

कृष्ण० : पहा वरे !

रत्न० : माझ्या शब्दाची जवाबदारी माझ्यावर आहे—आपल्यावर बिलकुल नाहीं.

कृष्ण० : तर मग कृतान्ताते तहनाम्यासाठीं आपल्याला घातलेली ही अट वाच—
(तहनाम्याचा कागद रत्नप्रभेच्या हातांत देतो.)

रत्न० : (कागद वाचतां वाचतां भांवावून) काय—काय पहाते आहें मी हें ?

कृष्ण० : कृतान्ताची शर्त, तुझ्या दीड लाख बंधुभिंगीच्या जीविताची ब

स्वातंत्र्याची किमत, निष्ठुर दैवानें तुला धातलैला सत्त्वपरीक्षेचा भयंकर सवाल-

रत्न० : (हळु हळु) माझ्या सत्त्वपरीक्षेचा सवाल-

कृष्ण० : होय-तुझ्या सत्त्वपरीक्षेचा सवाल. रत्नप्रभे, 'सर्वस्व' या तीन अक्षरी शब्दाचं तीन पावलांत त्रिभुवनालाहि व्यापून दणांगुळे उरणारं विश्व-व्यापक विराट स्वरूप तें हें ! पहा-त्याच्याकडे निर्भयपणानं नीट निरखून पहा-

रत्न० : नाहीं-नाहीं-अखिल ब्रह्मांडाचा स्वाहा करूं पहाणारं हे अत्युग्र काल-स्वरूप मला पहावत नाहीं. हृदयाला कंप सुटला आहे-मस्तक बधिर होऊ लागलं आहे. (तहनास्याचा कागद खालीं टाकून डोळे हातानें गच्च दाबून धरून उभी राहोते.)

कृष्ण० : मुली, अशी भांवावूं नकोस. कठोर कालानें तुझ्यापुढे टाकलेला हा नुसता सवाल आहे. तूं अमूकच उत्तर दे अशी तुझ्यावर कोणाचीहि सकित नाहीं.

रत्न० : पण मला या सवालाचा जवाब आज टाळतांच येत नाही. मला जवाब दिलाच पाहिजे आणि तो मी देणारच. पण तो काय द्यावा हें मात्र या वेळी मला सुचेनासां झाल आहे.

कृष्ण० : चित्त स्थिर कर, सभोंवतीं नजर टाक, परिस्थितीच्या अंतरंगाचा पुरा ठाव घे म्हणजे तुझ्या सत्त्वधीर अंतःकरणांत या प्रश्नाचं अचुक उत्तर तत्काळ स्फुरण पावूं लागेल.

रत्न० : नाहीं, मामंजी, नाहीं ! माझ्या या दुर्बल अंतःकरणांत या प्रश्नाचं अचुक उत्तर शोधून काढण्याचं सामर्थ्य या वेळीं उरलेलं नाहीं. मी वावरले आहें, घावरले आहें.

कृष्ण० : रत्नप्रभे, तुझं अंतःकरण पवित्र आहे. तुझा स्वभाव धीरगंभीर आहे. एखादा सामान्य स्त्रीसारखी कार्पण्यानें अशी व्याकुळ होऊं नकोस.

रत्न० : नाहीं-मामंजी, नाहीं. आपण माझ्यावर हा भार टाकून नका. आपण मला माझ्या जन्मदात्या पित्याच्या ठिकाणीं आहांत. तेवहां आपणच मला या विकट परिस्थितीत मार्गदर्शन करा. मी या सवालाला कोणता जवाब दिला म्हणजे माझं सत्त्वरक्षण होईल तें मला तिळमात्रहि संकोच न बाळगतां निःसंदिग्ध शब्दांत सांगा. आपली कन्या, आपली शिष्या या नात्यानें मी आपणाला अनन्य शरण आहे.

कृष्ण० : छे-छे, रत्नप्रभे, या परिस्थितीत ही जवाबदारी तूं माझ्यावर टाकतां कामा नये. तूं माझी सून असलीस तरी चंद्रकांताची पत्नी आहेस;

आणि म्हणून तुझ्यावर माझ्यापेक्षां त्याची सत्ता जास्त आहे. तेव्हां त्याच्या त्या सत्तेला धवका बसेल असं त्याच्या गैरहजेरीत मला कांहींहि करतां येणार नाहीं. तेव्हां मला क्षमा कर. भलताच भार माझ्यावर टाकून माझ्या सदसद्विकेवुद्दीशी वैर करण्याचा दुर्धर प्रसंग माझ्यावर आणु नकोस.

रत्न० : मग मी काय करूँ ? कोणाला शरण जाऊं ? या संकटात मला अचुक मार्ग दाखवून कोण माझं संरक्षण करील ?

कृष्ण० : तुझ्या परम पवित्र अंतःकरणात सदैव वास्तव्य करणारा सर्वसमर्थ परमात्मा ! रत्नप्रभे, धर्म आणि अधर्म यांच्यामधील वादाचा निर्णय मानवी वुद्धि निःसदेहपणे देऊ शकते. पण तुल्यबल धर्मसिध्येच विरोध उत्पन्न झाला म्हणजे मात्र तेथें मानवाची मर्ति कुंठित होऊन ती पाषाण-प्रमाणे जडमूढ बनते. तेव्हां अशा या धर्मसंकटाच्या वेळीं योग्य निर्णय लावून घेण्यासाठीं त्या सर्वज्ञ परमेश्वराचेच पाय धरावे लागतात. तेव्हां देवघरात जा, देवाच्या पायावर अनन्यभावाने लोटांगण घाल आणि त्यालाच या प्रश्नाचे उत्तर विचार. म्हणजे तोच तुला खरी प्रेरणा करील. जा. सध्यांचा सवाल अत्यंत बिकट व मोठमोठ्यांची कसोटी पहाणारा आहे. एकेक क्षण जीविताच्या मोलाचा आहे. कराल काळ आपला विकाळ जवळा पसरून तुझ्या दीड लाख वंधुभिंगीचे प्राण गिळऱ्युक्त करायला टपून वसलेला आहे. तुझ्या निर्णयाला घटकेचाहि विलंब लागला तर तो त्या सर्वांचा तत्काळ स्वाहा केल्याशिवाय खात्रीनं राहाणार नाही. (रत्नप्रभा जाते.)

कृष्ण० : (कागद उचलून स्वगत) ही कृतान्ताची तहाची शर्त नाहीं, हें साक्षात् मृत्यूचं आज्ञापत्र आहे. रत्नप्रभेला हें दाखवतांना माझ्या काळजाचा चवकाचूर उडाला. माझा मेंदु करपून त्याची राख झाली. पण काय करूँ ? कठोर दैवानं मला हे तिला दाखवायला भागच पाडल ! हे वाचून तिला केवढा धवका बसला ! आणि असं होणं सहाजिकहि होतं. दुर्दैवाच्या निष्ठुर हातांनीं रेखाटलेली हीं विषारी अक्षरं कोणाचाहि नुसत्या दर्शनानंच प्राण घेतील. मग रत्नप्रभा तर विचारी बोलूनचालून अवला ! तिची अशी अवस्था झाली तर त्यांत आश्चर्य कसल ? पण तिची पुण्याई जवर हेच खरं आणि म्हणूनच ती हीं सगळीं अक्षरं शांतपणानं वाचूं तरी शकली. छेः ! असं भयंकर धर्मसंकट आजपर्यंत कोणत्याहि स्त्रीवर आलेलं नसेल ! परमेश्वर तिला काय वुद्धि देईल ती खरी ! (चंद्रकांत, लोकसभेचे दोन सभासद, नरेंद्र व महेंद्र प्रवेश करतात.)

चंद्र० : कुठ आहेत ? बांवा कुठ आहेत ?

कृष्ण० : ये, चंद्रकान्ता, मी तुझीच आतुरतेन वाट पहातो आहे.

चंद्र० : तर मग आपण अनुकूल संदेश घेऊन आलां आहांत असं मी एकलं तें खरं एकूण ?

कृष्ण० : होय, तूर्त तरी खरं म्हणायला हरकत नाही. पुढचं परमेश्वराला माहीत !

चंद्र० : म्हणजे ? त्या अधमाधम नरराक्षसाचं अंतःकरण अजूनहि आमच्या दुर्देशसंबंधानं साशंकच आहे का ?

कृष्ण० : नको-चंद्रकान्ता, त्या उदारधी कृतान्तासंबंधानं असे कठोर उद्गार काढून कोस. कृतान्त अधमाधम नाहीं—नरराक्षस नाहीं. तो सदय आहे, सहूदय आहे, उदार आहे. या विकट परिस्थितीतून आपली मुटका व्हावी म्हणून आपणाला हरएक प्रकारचं साहाय्य करायला तो मनापासून तयार आहे.

चंद्र० : मग पुढे काय होईल अशी आपल्या मनाला शंका कां येते ? त्या सैतानाच्या मनांतून आम्हांला जगवायचं आहे आणि आम्हांला मात्र कुत्र्याच्या मौतीनं मरण्याची हौस वाटते आहे असा तर आपला समज नाहीं ना ?

कृष्ण : माझं म्हणणं इतकंच आहे कीं, कृतान्ताच्या सैतानीपणासंबंधानं आजपर्यंत आपणा सर्वचे जे चमत्कारिक ग्रह होऊन वसले होते ते सर्व खोटे आणि निराधार आहेत असं स्वानुभवानं माझ्या प्रत्ययाला आलं आहे. तो मोठा विद्वान् पंडित आणि तत्त्वज्ञ असून आचारानं तो अतिशय गम्भीर आहे. इतका चतुर आणि श्रोत्यांची मनं तत्काळ आपल्याकडे आकर्षित करून घेणारा वक्ता माझ्या आयुष्यांत मी हा पहिलाच पाहिला.

चंद्र० : वा ! त्यानं तर आपल्याला त्याचे स्तुतिपाठकच बनवून सोडलेलं दिसत आहे !

कृष्ण : अगदी वरोवर बोललास. माझी इच्छा नसतांनाहि, चारच दिवसांपूर्वीचा मी त्याचा कट्टा निंदक आज त्याचा पक्का स्तुतिपाठक बनलो आहें हें मला प्रांजलपणे कवूल केलंच पाहिजे. तो जसा अव्वल दर्जाचा समर-धुरंधर योद्धा आहे तसाच पहिल्या प्रतीचा राजनीतिनिपुण मुत्सदीहि आहे.

चंद्र० : पण बांवा, या त्याच्याबद्दलच्या स्तुतिस्तोत्राच्या भरांत आपण आमच्या भोवतीं पडलेला यमदूतांचा गराडा अजिवात विसरून गेलांत ?

कृष्ण : असं कसं होईल ? तुमच्या या परिस्थितीमुळे माझ्या अंतःकरणाची काय कालवाकालव उडाली आहे याची-

चंद्र० : मग आपण तहाच्या अटीसंवंधानं एक शब्दहि माझ्यांशी न उच्चारता आमची अशी दशा करून सोडणाऱ्या त्या चांडाळाच्या सद्गुणवर्णनाचाच सारखा पालहाळ मांडला आहे याला काय म्हणावं ?

कृष्ण० : खरंच, काय म्हणावं हें मलासुद्धां समजत नाहीं तुमच्या प्राणांची याचना करण्यासाठीं मी कृतान्ताच्या छावणींत गेलो आणि सतत चार दिवस त्याच्याजवळ रक्त आटवून आमच्या प्राणांचं दान त्याच्याजवळून घेऊन आलों. पण तूं दृष्टीला पडल्यावरोवर तें तुझ्या पदरांत मला टाकबळंच नाहीं. कदाचित् या प्राणदानावरोवर कृतान्तानें नजर करण्यासाठीं— नव्हे, तुमच्या छातींत खुपसण्यासाठीं—जो एक विषारी खंजीर माझ्या-वरोवर पाठविला आहे, त्यामुळे माझी वाणी अडखळत असेल. पण तें कांही असलं तरी वाणीचं सारं वळ एकवटून कृतान्ताची ती विलक्षण शर्त मला तुला सांगणंच भाग आहे.

चंद्र० : विषारी खंजीर ? विलक्षण शर्त ?

कृष्ण० : होय. तेच माझे शब्द आहेत. चंद्रकान्ता, कृतान्ताच्या अंगीं अनेक लोको-तर सद्गुण आहेत तसाच तो थोडासा प्रणयाचा पागलहि आहे; आणि त्याच त्याच्या दोषाशीं आपलं सर्वांचं जीवित या क्षणाला अत्यंत निगडित झालेलं आहे. त्याच्याजवळ असलेली सर्व अन्नसामुग्री आणि सारा दास्तो आपल्याला द्यायला तयार आहे पण तसें करायला त्याची एक विलक्षण शर्त आहे.

चंद्र० : अशी काय ती विलक्षण शर्त ?

कृष्ण० : त्याला प्रणयाच्या विषाच्चानं झपाटल्यामुळे तो अगदीं वेहोप बनलेला असून त्याला आपल्या लोकोत्तर सौंदर्यांनि पागल बनवून सोडणारी अप्सरा या आपल्या नगरांत राहात असते.

चंद्र० : या आपल्या कनकावतींत ?

कृष्ण० : होय. तिला आजच्या एका रात्रीपुरती आपण त्याच्या स्वाधीन करावी अशी त्याची मागणी आहे. तिचं पाऊल त्याच्या शिविराच्या सीमेत पडतांच त्यानं तयार ठेवलेली अन्नसामुग्री कनकावतीच्या सीमेवर येऊन दाखल होईल.

१ सभा० : वरं, पण ती स्त्री लग्न झालेली आहे का कुमारिका आहे ?

कृष्ण० : लग्न झालेली आहे.

२ सभा० : मग विवाहित स्त्रीला आपण त्याच्या स्वाधीन कशी करून शकणार ?

चंद्र० : कां ? आपल्या दीड लक्ष वंधुभगिनींच्या प्राणरक्षणार्थ एवढा स्वार्थत्याग करायला ती तयार होणार नाहीं ?

३ सभा० : कंशी होईल ? तिच्या पतिव्रताधर्म तिच्या आड येणार नाहीं का ?

चंद्र० : पण पातिव्रत्यधर्मपिक्षांहि राष्ट्रहितधर्म अधिक शेष आहे. तेव्हां श्रेष्ठतर धर्मच्या पालनासाठी कनिष्ठ धर्माचा आपत्काल समजून त्याग केला तर त्यांत काय पाप आहे ?

१ सभा० : राष्ट्रहितासाठी सुद्धां पातिव्रत्याला लाधाडावं हें कोणीहि मान्य करणं शक्य नाहीं.

चंद्र० : माझी आणि त्या स्त्रीची भेट होऊं शकली तर मी या बाबतींत तिची खात्रीने समजूत घालूं शकेन.

२ सभा० : पण ही गोष्ट कांहीं तिच्या एकटीच्या स्वाधीनची नाहीं. तीत तिच्या पतीचाहि संवंध आहे.

चंद्र० : धर्मधर्मातील तारतम्य जाणण्याचं सामर्थ्य स्त्रियांपेक्षां पुरुषांना अधिक असत. देशाप्रीत्यर्थ केलेलं कोणतंहि कर्म कल्याणकारकच होय हें त्याला पटल्याशिवाय राहणारच नाहीं. आपल्या वंधुभगिनीच्या जीवितांचं संरक्षण करणं जर या वेळी जरूरच आहे तर हें पापाचं खापर कोणीतरी आपल्या डोक्यावर फोडून घेतलंच पाहिजे. ही लोकसंरक्षणाची जबाबदारी तुम्हां सवपिक्षां माझ्या शिरावर अधिक असल्यामुळे मला हें साहस करण्याशिवाय गत्यंतरच नाहीं. बाबा, या कामीं तुम्ही मला मदत करायला तयार आहांत ना ?

कृष्ण० : मदतच कां ? तूं सांगशील तर या कामाची सर्वच जबाबदारी मी आपल्या शिरावर घ्यायला तयार आहें. पण माझ्या मदतीचा तुला उपयोग होईल कीं नाहीं हाच काय तो प्रश्न आहे.

चंद्र० : त्यावडल माझी खात्री आहे. सांगा, कृतान्ताला आपल्या रूपसौंदर्याच्या मोहिनीने वेडा वनवून टाकणारी ही जादुगारीण कोण तिचं नांव सांगा म्हणजे तिचा तावडतोब शोध काढवून तिला तिच्या पतीसह इर्थं आणवूं आणि या प्रकरणाचा निकाल लावून घेऊं.

कृष्ण० : सांगतों. पण त्यांचीं मनं तूं वळवूं शकणील अशी तुझ्या दिलाची बालंबाल खात्री आहे ना ?

चंद्र० : होय. मी त्यांचीं मनं खात्रीनं वळवीन. पण समजा, तसं करण्यांत मला यश नाहींच आलं तर आपल्या दीड लाख लोकांच्या जीविताप्रीत्यर्थ मी त्यांना बलात्कारानें हा आत्मयज्ञ करायला भाग पाडीन.

कृष्ण० : ठीक आहे. या तहनाम्याच्या कागदांत त्या स्त्रीचं आणि तिच्या पतीचं नांव स्पष्ट लिहिलेल आहें. (चंद्रकान्ताच्या हातांत तहनाम्याचा कागद देतो.)

चंद्र० : (दन्चकून व. संतापाने) काय ? रत्नप्रभा ? आणि चंद्रकान्त ?

कृष्ण० : होय. हीच ती नांव.

चंद्र० : म्हणजे हा चांडाळ माझ्या रत्नप्रभेला भ्रष्ट करूं पहातो काय ? आणि वावा, ही शर्त मान्य करून तुम्ही परत आलांत ?

कृष्ण० : नाही. ही शर्त मान्य करून मी आलों नाही. ही शर्त तुम्हां दोघांच्या मान्यतेसाठी मी घेऊन आलों आहे.

चंद्र० : पण ती तिशेल्या तिथेच लाथेखाली तुडवून कां टाकली नाहीत ? इथपर्यंत घेऊन येण्याचं पाप कशाला केलंत ?

कृष्ण० : कारण मला तें पाप वाटलं नाही. उलट मला तें माझं पवित्र कर्तव्यच वाटलं.

चंद्र० : वावा, कोणत्या धर्मात या अधम पातकाची पवित्र कर्तव्यांत गणना केलेली आहे ?

कृष्ण० : राष्ट्रहितधर्मात-

चंद्र० : आपल्या सुनेला शत्रूच्या विलासमंदिरांत दकलणं हा राष्ट्रहितधर्म आहे काय ?

कृष्ण० : असं निदान योडवाच वेळापूर्वी तुऱ्या तोंडून एकल्याचं मला स्मरतं.

चंद्र० : पण तें काहीं मी स्वतःच्या बायकोसंवंधानं वोललों नवृत्तों.

कृष्ण० : राष्ट्रहितधर्मच्या पालनासाठीं दुसऱ्याच्या बायकोच्या पावित्र्यावर पाणी सोडायला तयार होणारा मनुष्य स्वतःच्या बायकोवर प्रसंग येतांच राष्ट्रहिताला लाथाडायलो तयार होईल अशी माझी कल्पना नवृत्ती.

चंद्र० : माझी बायको म्हणजे काहीं एखाद्या लुंग्यासुंग्याची कवडीमोल इज्जतीची स्त्रीं नाहीं.

कृष्ण० : तुऱ्या बायकोची इज्जत जितकी तुला प्यारी आहे तितकीच गरिवांच्या बायकोची इज्जत गरिवांनाहि प्यारीच आहे.

चंद्र० : तें काहीं असलं तरी सर्व स्त्रियांचं पातिव्रत्य एकाच मापानं मोजतां येण शक्य नाही. रावांचं पावित्र्य रावांप्रमाणे आणि रंकांचं पावित्र्य रंकांप्रमाणे ! कृतान्ताची ही नीच अट रत्नप्रभेला कढली तर-

कृष्ण० : मी तिला हें सगळं सागितलं आहे आणि त्याचा विचार करण्यासाठींच ती येली आहे.

चंद्र० : विचार करण्यासाठी ? तिच्यासारखी अस्सल पतिव्रता याचा विचार तो काय करणार ?

कृष्ण० : पण राष्ट्रहितधर्म आणि पातिव्रत्यधर्म यांत कोणता धर्म श्रेष्ठ व कोणता कनिष्ठ आणि प्रसंगीं कोणासाठीं कोणाचा त्याग करणं इष्ट याचं

तारतम्य तिला खाचीन आहे. गरिवांच्या बायकांचं पातिव्रत्य कवडी-
मोलाचं आणि श्रीमंतांच्या बायकांचं पाविव्रत्य पृथ्वीच्या तोलाचं अशी
तुळ्यासारखी तिची कल्पना नाही.

चंद्र० : बाबा, तुम्ही खरोखरच माझे जन्मदाते आहांत काय ? आजपर्यंत एका
तरी पित्यानें आपल्या मुलाला त्याची बायको शबूच्या शयनमंदिरांत
पाठवण्याचा उपदेश केलेला आहे काय ?

कृष्ण० : पण मी तरी असा उपदेश तुला कुठं करतो आहें ? माझं एवढंच म्हणणं
आहे कीं, तू इतरांच्या बाबतीत जे करायला तयार झाला होतास तेंच
स्वतःच्या बाबतीत करायला माघार घेऊ नकोस. निदान नवरेण्याच्या
अधिकारांत रत्नप्रभेचं विचारस्वातंत्र्य हिरावून घेण्याचं पाप तरी करूं
नकोस.

चंप्र० : पण हा वाद आतांच कशाला ? तुम्ही रत्नप्रभेला हा सवाल टाकलेलाच
आहे. तेव्हां तिच्याच तोंडून याचा निकाल लागू द्या. स्त्रियांचीं अंतः-
करणं निर्भळ व पवित्र असतात-व तेथें साक्षात् भगवंताचा निवास
असतो. तेव्हां त्या पतिपवित्र हृदयांतून या प्रश्नाचं जे उत्तर स्फुरेल तेंच
आपण सत्य आणि आदरणीय मानलं पाहिजे.

कृष्ण० : पण दैववशात् तिचा जवाब तुला प्रतिकूल पडला तर ?

चंद्र० : अशक्य-अगदीं अशक्य. आपल्या पातिव्रत्यापुढे तिला साक्षात् पर-
मेश्वराचीहि प्रतिष्ठा वाटायची नाहीं. ती आपणाला काय जवाब देणार
याबद्दल माझी खाची आहे. ती कृतान्ताला स्पष्ट नकार देणार-त्यानें
घातलेली शर्त लायेन ठोकरून देणार !

कृष्ण० : असं झालं तर मी मुठींच तकार करणार नाहीं. परंतु तुळ्या अपेक्षे-
प्रमाणे रत्नप्रभेकडून उत्तर न येतां विरुद्ध मिळालं तर तूं आपला शब्द
राखशील किंवा नाहीं याचा मला स्पष्ट जवाब दे.

चंद्र० : राखीन-परमेश्वरसाक्ष राखीन. रत्नप्रभेच्या मुखांतून निघालेला शब्द
हा देवानें आणि दैवानें दिलेला कौल आहे असं मानून मी आपले शब्द
शेवटपर्यंत कायम ठेवीन ही माझी प्रतिज्ञा मी सर्वासमोर जाहीर करतों
पण हातच्या कांकणाला आरसा कशाला पाहिजे ? ही पहा रत्नप्रभाच
इकडे येत आहे. तेव्हां आतां एका क्षणांत सगळा उलगडा होईलच.
पतिप्रेमानं जिचं अंतःकरण भरून राहिलेलं आहे, अशा पतिव्रतेच्याच
नजरेत ही अशी कल्पिकांठालाहि कांपविणारी निर्भयता खेळत असलेली
दिसत असते. पहा-हिच्या दृष्टीकडे नीट न्याहाळून पहा. (रत्नप्रभा
प्रवेश करते.)

कृष्ण० : रत्नप्रभे, बोल. तुझा काय जवाव आहे तो सांगून टाक.

चंद्र० : बोल रत्नप्रभे, निर्भयपणानं बोल व्रह्मांडाचा गोल फुटून त्याचीं शकलं होतील अशा खण्डणीत स्पष्ट आवाजांत बोल. तुझे माझ्यावरील प्रेम अभंग आहे ना ? सांग.

रत्न० : महाराज, माझी आपल्या ठिकाणचं प्रेम अभंग आहे—माझी आपल्यावरील निष्ठा अदृढ आहे.

चंद्र० : (आनंदानें) वस्-पुरे—माझं काम झालं. माझा विश्वास खरा ठरला. माझं प्रेम विजयी झालं ! बाबा, एकलंत ता तुम्ही ही काय म्हणाली तें ?

रत्न० : थांवा—माझा जवाव अजून पुरा झालेला नाही.

चंद्र० : तुझी पतिनिष्ठा अदृढ आहे हा तुझा अगदीं सरळ आणि पुरा जवाव आहे.

कृष्ण० : नाहीं—हा जवाव पुरा नाहीं. इतकंच नव्हेत तर हा मुळीं माझ्या सवालाचा जवावच नाहीं. तुझ्यावररध्या प्रेमावद्वल मी मुळीं रत्नप्रभेला सवालच टाकलेला नाहीं. उपासमारीनं तडफडत पडलेल्या दीड लाख दीन अनाथ स्वदेशवंधुभगिनीचे प्राण वांचविष्ण्यासाठीं मी तिला आत्मसंन्यास उपदेशीत आहें—आत्मयज्ञ आज्ञापीत आहें.

चंद्र० : बाबा, आपल्या डोक्यांत मेंदु तरी आहे का ? व्याभिचाराला आत्म-संन्यास, आत्मयज्ञ अशांसारख्या शब्दांनीं गौरवितांना साक्षात् पापाला-सुद्धां लाज वाटली असती. आपल्या ज्ञानावद्वल माझ्या मनांत आदर असल्यामुळेच मी आतांपर्यंत आपलं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं होतं. पण मोठमोठचा शब्दांचं अवडंवर माजवून पुण्याच्या नांवानं पापाची तरफदारी करणं हात जर विद्येचा आणि ज्ञानाचा सदुपयोग असेल तर धिकार—धिकार असो त्या विद्येला आणि ज्ञानाला !

कृष्ण० : चंद्रकान्ता, व्याभिचाराचा जन्म कामवासनेच्या कर्दमांत होतो आणि त्याचं पर्यवसान कामवासनेच्या तृप्तींत होतं. जेथे कामवासनेचा गंधिही नाहीं तेथे व्याभिचाराचं अस्तित्व संभवून्च शकत नाहीं. मन पाक असेल तर पापसुद्धां पुण्य होईल आणि नापाक असेल तर—

चंद्र० : वस् बाबा, पुरे करा. तुमचं हें आसुरी तत्त्वज्ञान ऐकण्याची माझी इच्छा नाहीं. माझ्या सहनशीलतेची अशी फाजील परीक्षा पाहूं तका. आपल्या या पाखंडी तत्त्वज्ञानाचं जास्त प्रदर्शन करण्याच्या भरीला पडाल तर तुमच्या या अद्वितीय तत्त्वज्ञानाला इथल्या इथेसे समाधी द्यायला मी मागंपूढं पहाणार नाहीं.

रत्न० : यांवा. महाराज, मी कृतान्ताच्या छावणीत जायला तयार आहें. मला गेलंच पाहिजे.

चंद्र० : रत्नप्रभे, तूं शुद्धीवर आहेस का तुला वेड लागलं आहे ?

रत्न० : मी पूर्ण शुद्धीवर आहें, मला वेड लागलेलं नाहीं.

चंद्र० : मग तुझं माझ्यावरील प्रेम अभंग आहे असं थोड्या वेळापूर्वी तूंच म्हणालीस ना ?

रत्न० : होय. माझं आपल्या ठिकाणचं प्रेम अभंग आहे असं मी आतांहि पुन्हा म्हणते. परंतु मी कृतान्ताकडे जाणार-मला गेलंच पाहिजे.

चंद्र० : (रागाने) कशासाठीं ? आपल्या दुष्ट कामवासनेची तृप्ति करून घेण्यासाठीं ? त्या कृतान्ताच्या पापी स्पर्शानं आपल्या या सुंदर देहाचं सार्थक करून घेण्यासाठीं ?

रत्न० : नाहीं महाराज. कामवासनेचा लवलेशहि या चित्तांत उद्भवलेला नाहीं.

चंद्र० : मग कशासाठीं जाणार ? त्याच्यावर सूड उगवण्यासाठीं ? त्याचा खून पाढण्यासाठीं ?

रत्न० : मला त्याच्यावर सूड उगवायचा नाहीं आणि त्याचा खूनहि पाडायचा नाहीं. असं करून त्याच्या रक्तानं माखलेल्या या माझ्या हातांनी माझ्या दीनदुर्बल वंशुभिंगांच्या गळधार्भोवतीं पडलेला मृत्युपाश मला तोडून टाकतां येईल असं मला वाटत नाहीं.

चंद्र० : (कृष्णकान्ताकडे पाहून) आपल्या ज्ञानाच्या पांघरुणाखाली वावरणान्या या सैतानानं तुझीं वुढ्ही अशी भ्रष्ट करून टाकली असली पाहिजे. हा बाप नाहीं-हा माझा कट्टा दुस्मान आहे. हा माझा बाप असता तर आपल्या पुत्राच्या संसराची अशी धूळधाण उडवायला हा तयारच झाला नसता.

रत्न० : महाराज, यांच्या शुद्ध हेतूचा आपण हा भयंकर विपर्यास मांडला आहे.

चंद्र० : माझ्या दुःखाचा कठ उद्गारांच्या रूपानं बाहेर पडला त्याला तूं याच्या शुद्ध हेतूचा विपर्यास म्हणतेस ? समजलों. तुझं माझ्यावर आतां प्रेमच राहिलेलं नाहीं. तुला मी नकोसा झालों आहें.

रत्न० : नाहीं महाराज. आपल्यावरील माझं प्रेम अद्यापि जसंचं तसं कायम आहे. पति हेंच स्त्रीचं दैवत आहे. त्याचा वीट तिला कसा येईल ? पतीच्या चरणावर वाहिलेलं प्रेम तिला परत घेतांच येत नाहीं. ती पतीची मत्ता आहे, तिच्यावर सर्वस्वी त्याचीच सत्ता आहे.

चंद्र० : आणि असूनहि तूं माझी सत्ता धुडकावून परद्वार करायला तयार झाली आहेस ? पतिव्रतेच्या पतिनिष्ठेचा हा उत्कृष्ट मासला आहे.

म्हणायचा ! खरोखर, स्त्री ही अनूताची खाण आहे असं म्हणतात तें कांहीं खोटं नाहीं.

रत्न० : महाराज, कृतान्ताच्या गोटाकडे जायला मी तयार झाले ती त्याला आपल्या प्रेमाचं दान करण्यासाठी झाले नाहीं. तर माझं प्रेम आपल्या चरणाजवळ ठेवून केवळ प्रेतवत् झालेल्या या प्रेमणुन्य शरीरानं मी आपल्या वाडचाचा उंवरठा ओलांडणार आहे. कुडींतून प्राण निघून गेल्यावर शरीराची माती वनते आणि प्राणांतून प्रेम नष्ट झाल्यावर प्राणहि जिवंत असून मेल्यासारखेच होतात. गतप्राण झालेलं शरीर भूगभांत कीटकांनी खालं काय, गिधाडांनी त्याचे लचके तोडले काय किंवा चितेनं जाळून भस्म केलं काय ? सारखंच.

चंद्र० : वसू-तुऱ्यं पांडित्य पुरे कर. आपल्या दुराचरणाचं अशा रीतीनं समर्थन करण्याची तुला लाज बाटायला पाहिजे. देहाची मनापासून आणि मनाची देहापासून अशी फारकत होऊंच शकत नाहीं. चित्त एका ठिकाणी आणि देह दुसऱ्या ठिकाणीं हा शुद्ध शब्दांचा लर्पडाव आहे तू खरोखर पतिव्रता असतीस तर कृतान्ताचा प्राण घेण्याची प्रतिज्ञा केली असतीस किंवा विष पिझन देहत्याग केला असतास !

रत्न० : माझ्या देहत्यागानं माझ्या दीड लाख वंधुभिनीचे प्राण वांचण्याचा थोडाहि संभव असता तर तसं करायला मीं एका क्षणाचाहि विलंब लावला नसता. परंतु माझ्या दुर्दैवानं त्यांच्या बचावासाठीं माझ्या शील-संन्यासाचाच मार्ग काय तो माझ्यापुढं ठेवला आहे, त्याला काय करायचं ?

चंद्र० : पण या मार्गाविर मी तुला पाऊलच टाकूं देणार नाहीं. कृतान्ताच्या गोटांत जाणे तुला मान्य असलं तरी मला मान्य नाहीं. या दीड लाख लोकांच्या क्षणभंगुर जीवितापेक्षां एका पतिव्रतेच्या पावित्र्याची किमत मला अनंत पटींनी जास्त वाटते. हे मेले तर कालांतरानं त्यांच्या ठिकाणीं दुसरे पैदा होतील पण तुऱ्यं पवित्र्य नष्ट झालं तर तें मात्र पुन्हा मिळायचं नाहीं. तेव्हां अंतःपुरांत परत जा आणि तुऱ्यं ढोकं चांगलं ताळघावर येईपर्यंत मला फिरून आपलं तोंड दाखवू नकोस.

रत्न० : नाहीं-मी आतां अंतःपुरांत परत जाणार नाहीं. मी कृतान्ताकडे जाणार-मला गेलंच पाहिजे.

चंद्र० : काय मगदूर आहे तुझी असं करण्याची ? मी तुझा पति आहें; आणि माझी आज्ञा तुला मानलीच पाहिजे. मुकाटचार्ने अंतःपुरांत निघून जा.

रत्न० : परत जाण्यासाठीं मीं अंतःपुरावाहेर पाऊल टाकलेलं नाहीं.

चंद्र० : तर मग या पापी लावलांनी कृतान्ताच्या छावणीचा मार्गहि तुला चालतां येणार नाही. शिपायांतो—(शिपाई येतात.) या वेताल बायकोच्या मुसक्या आंवळा आणि हिला तावडतोव तुरुंगांत कोंडून ठेवा.

कृष्ण० : चंद्रकान्त, तुझे शब्द अखेरीस बदलले अं ?

चंद्र० : माझ्या शब्दाखेदां माझ्या वेअबूबी काळजी मला अधिक आहे. शिपायांनो, हिला तुरुंगांत घेऊन चला आणि या थेरडचाला एकदम नगरावाहेर घालवून द्या.

रत्न० : महाराज—महाराज—

चंद्र० : चूप—एक अक्षरहि बोलून नकोस. (शिपायांस) असे फत्तरासारखे उभे काय राहिलांत ? माझे शब्द तुम्हांला ऐकूं येत नाहीत काय ? तुमचे कान बधिर झाले कीं काय ? (शिपाई स्वस्थ उभे राहातात.) समजलों, तुम्ही सगळे स्वार्थलंपट आहांत. माझ्या बायकोच्या अबूचे जगांत धिडवडे होऊन माझ्या संसाराची राखरांगोळी झाली तरी त्याची तुम्हांला पर्वा नाही. फक्त तुमचे आणि तुमच्या बायकामुलांचे प्राण वांचून तुमचे संसार सुखानें चालले म्हणजे त्यांत तुम्हांला समाधान आहे. पण माझी बायकोच जिथें माझ्या जिवावर उठली आहे तिथें तुम्ही मला जगांतून उठवायला तयार झालांत तर त्यांत नवल काय ? अरेरे ! बाप उलटला—बायको उलटली—सारं जगच माझ्यावर उलटलं आहे !

रत्न० : महाराज, अशा निंदूर भाषणांनी माझं द्यर्य आपण या वेळी असं खच्चवून नका. माझ्या अंतःकरणांत या वेळी केवढी कालवाकालव उडाली आहे याची आपणांला कल्पना नाही. पति आणि स्वदेश यांच्या परस्पर-विचारांचं माझ्या मनांत एवढं तुफान वादळ उसळलं आहे कीं, त्याच्या धक्कयानं माझं हृदय फुटून जाईल कीं काय अशी मला भीति वाटत आहे. पण या मातृभूमीच्या सेवेसाठी, या कांचनकुलाच्या रक्षणासाठी, उपासमारीनं मृत्यूच्या पंथाला लागलेल्या माझ्या दीड लाख वंधुवर्गिनीं-साठीं माझे पाय कृतांताच्या छावणीकडे ओढ घेत आहेत. महाराज, सुंदर दिसणाऱ्या या मातीच्या नश्वर गोळद्यावर खिळून बसलेली आपली दृष्टि क्षणमात्र त्याच्या आंत खेळणाऱ्या शाश्वत चैतन्यावर लावा म्हणजे शत्रूच्या शृंगारमंचकावर विलासांत लोळणारी ही काया प्राण-रहित प्रेमशून्य प्रेत आहे असंच आपल्याला आढळून येईल.

चंद्र० : पण रत्नप्रभे, या दुष्टाचरणानं तू अखिल स्त्रीजातीला कुमारगचा धड घालून देऊन तिच्या अधःपाताचं अघोर पातक आपल्या शिरावर घेत आहेस हें तुझ्या लक्षांत कसं येत नाही ?

रत्न० : महाराज, स्त्रीजातीच्या श्रेष्ठ वुद्धिमत्तेसंवंधानं आपला हा संशय पाहून मला अत्यंत दुःख होतं. पापुण्य अगर धमधिर्म यांतील भेद पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाहि अचूक कळतो आणि असामान्य प्रसंगी अवलंबावा लागणारा असामान्य मार्ग हा असामान्य व्यवहाराचाच आदर्श होऊ शकतो, सामान्य व्यवहारांत तो उपयोगांत आणतां येत नाहीं हें स्त्रियाहि जाणतात. तेव्हां माझं उदाहरण पाहून कामदूषित व्यभिचारकर्माला त्या सदाचार मानू लागतील व त्यांत रत होण्याचा दुष्ट मोह त्यांच्या पाप-भीरु मनाला पडेल ही आपली भीति सर्वथैव निराद्वार आहे.

चंद्र० : रत्नप्रभे, तुझ्या या पांडित्याचं प्रायशिचत्त मी तुला इथल्या इथें एका क्षणांत घडवलं असतं. परंतु जिचं माझ्यावरचं प्रेम अस्ताला मेलं तिला मारण्यांत तरी अर्थ काय ? चल जा, नीघ इथून. मी तुला या क्षणां पासून सोडून दिली आहे. यापुढे तूं माझी कोणी नाहींस आणि मी तुझा कोणी नाहीं. बाबा, ही ध्या-ही रत्नप्रभा मी आतां तुमच्या स्वाधीन केली आहे. तिला खुशाल वाटेल तिकडे-वाटेल त्याच्याकडे घेऊन चला. मी आतां जगांत एकटा झालो !

रत्न० : (त्याच्या गळचाला मिठी माऱ्हन) नका महाराज, असं म्हणू नका. माझ्याकडे पहा. आपण मला आपली माना अगर मानू नका. परंतु मी आजवर आपलीच होतें आणि यापुढंहि आपलीच राहीन. अशी दृष्टि किरवू नका ! देवा, कोण भयंकर प्रसंग हा !

चंद्र० : चल-सोड मला. तुझा माझा आतां कांहींएक संवंध उरलेला नाहीं. आतां तुझा मार्ग त्या दिशेने ! जा. तिकडे जा-तुझा प्रियकर सुझी उत्कंठेन वाढ पहात बसला असेल ! त्याच्या गळचांत मिठी मार, त्याच्या अंकावर वैस, त्याचे गाल आपल्या चुंबनांनी रंगवून टाक, चल जा—(तिला ढकळून देतो.) खातिरांतल्या डुकरीप्रमाणे त्या चांडाळाच्या पापी शय्येवर लोटून तूं परतु आलीस म्हणजे—अरेरे—कोण भयंकर कल्पना—कसलं हिडीस दृश्य ! (जातो.)

रत्न० : (कृष्णकान्तास) महाराज, चला-

कृष्ण० : रत्नप्रभे, या पतिवियोगानं तुझी मति दुर्भगून गेली नाहीं ना ? मी तुला नरकांत ढकलण्यासाठी नेत आहें हें तुला माहीत आहे ना ?

रत्न० : महाराज, स्वदेशाकरितां देशभक्त फांसावर लटकतात ना ? स्वदेशाकरितां देशभक्त आपल्या सर्वस्वाचा होम करतात ना ? मग स्वदेशाकरितां नरकांत उडी घेण्याला कचरण्याचं मला कारण काय ? स्वदेशाला नरकांत लोटून आपण स्वर्गात प्रवेश करण्यापेक्षां स्वदेशाला

स्वर्गीचं द्वार खुलं व्हावं म्हणून पतिविरोधाच्या यातना सहन करूनहि
स्वतः नरकाची बाट धरणं मला अधिक श्रेयस्कर वाढत.

कृष्ण० : रत्नप्रभे, परमेश्वर तुझं कल्याण करो ! आणि हा तुझा अलौकिक
आत्मयज्ञ त्याच्या चरणीं रुजु होवो !

रत्न० : प्रिय वंधूनो, माझा प्रणाम स्वीकारा. भगिनींना माझा नमस्कार सांगा.
परमेश्वर करो आणि माझ्या वलिदानानं तुम्हां सर्वीची संकटांतून
मुक्तता होवो ! महाराज, चला-हे दीनवत्सल भगवंता, हे करुणामयी
मातृदेवी, या दीन कन्येवर तुमच्या कृपेची पांखर असू द्या. (जातात.)

(पडदा पडतो.)

अंक पहिला समाप्त.



अंक दुसरा

(कृतान्ताची छावणी. कृतान्त येरज्जारा घालीत असतां सेवक प्रवेश करतो).

सेवक : कृष्णकान्त महाराजांची स्वारी दाखल झाली असून आपल्या हुकुमाची वाट पहात आहेत.

कृतान्त : येऊं दे त्यांना आंत. (सेवक कृष्णकान्तांना आणून सोडतो व वाहेर जातो.

कृतान्त : कृष्णकान्त, आपण आलांत ?

कृष्ण० : होय, माझ्यावरोबर रत्नप्रभाहि आली आहे.

कृतान्त : तर मग तुम्ही आपली शर्त पाळलीत म्हणायची ? कुठं आहे रत्नप्रभा ?

कृष्ण० : वाहेर उभी आहे.

कृतान्त : आणा तिला आंत. (कृष्णकान्त रत्नप्रभेला आणायला जातो). आश्चर्य आहे ! चंद्रकांत या भयंकर दिव्याला तयार कसा झाला ? या म्हाता-न्याचा उपदेश त्याला खरोखरच पटला असेल तर त्याच्या राष्ट्रप्रेमाचं कौतुक करावं तेवढे थोडंच आहे ! पण छे ! हें कांहीं शक्य दिसत नाहीं. त्याच्यासारख्या स्वार्थांधाला हीं लोकविलक्षण आत्मयज्ञाची कल्पनासुद्धां सहन व्हायची नाहीं. मग त्याच्या हातून तो प्रत्यक्ष घडणार कसा ? मग काय या कृष्णकांतानं हिला जवरदस्तीनं इथं आणली ? होय-असंच दिसतं. या म्हातान्यानं आपल्या राष्ट्राच्या कल्याणासाठीं आजपर्यंत जो लोकोत्तर स्वार्थत्याग केलेला आहे त्याचा विचार केला म्हणजे त्याच्या हातून हें साहस घडणं कांहीं अशक्य वाटत नाहीं. पण रत्नप्रभेनं या गोष्टीला आपली संमति कशी दिली ? पुरुषांपेक्षां स्त्रिया अधिक पापभीरु असतांत आणि त्यांना आपलं पाविच्य प्राणांपेक्षांहि अधिक प्रिय असतं. मग रत्नप्रभेला हा दुराचार कसा मानवला ? —पण रत्नप्रभा राहिली आहे कुठे ? पापाच्या मागर्विर पहिलं पाऊल टाकतांना मनुष्यांचं मन भीत असतं. पण एकदा पापाचा त्याचा परिचय झाला म्हणजे—पण जाऊं द्या. माझं मन फिरुन अस्थिर होऊं लागलं—माझं डोकं पुन्हा फिरायला लागलं.

(डोके धरून स्वस्थ उमा राहातो. कृष्णकांत व रत्नप्रभा येतात.)

कृष्ण० : कृतान्ता, ही घे-तुळ्या मागणीप्रमाणे ही रत्यप्रभा मी तुळ्या स्वाधीन करीत आहें.

कृतान्त : थोडे थांवा. प्रथम माझी शर्त मी पुरी केल्यावांचून मला तिचा स्वीकार करतां येत नाहीं. तेव्हां आपण माझ्यावरोबर चला म्हणजे कबूल केलेली अन्नसामुग्री व दाखगोळा पहिल्यानं मी आपल्या स्वाधीन करतां.

कृष्ण० : चल, या सर्व सामुग्रीसह कनकावतीच्या हहीत सुखरूप पोहोचल्यावर तटावर होळी पेटवून मी तुला पावतीचा इशारा देईन.

कृतान्त : ठीक आहे. आपला इशारा मिळाल्यावरच रत्नप्रभेला मी आपल्या कवज्यांत घेईन. तोपर्यंत मी हिच्याणीं शब्दसुद्धां बोलणार नाही. तोपर्यंत ही माझ्या तंबूत असली तरी पूर्ण स्वतंत्र आहे.

कृष्ण० : तो आतां तुळ्या प्रश्न आहे—माझा नाहीं. मी तिला तुळ्या स्वाधीन केलं आहे; आणि तिची वाटेल तशी व्यवस्था लावायला तूं आतां पूर्ण समर्थ आहेस. पण कृतान्ता, ही भयंकर शर्त घेऊन इथून कनकावतीस जायला निघण्यापूर्वी मी तुला जिव्हाळाचे जे दोन शब्द सांगितले होते ते जातां जातां फिरून सांगितल्यावांचून माझ्याने राहावत नाहीं. तुळ्या चार दिवसांच्या सहवासाने तुळ्या थोरपणासंवंधाने माझी जी कल्पना झाली ती तुळ्या या चमत्कारी वर्तनाने अजिबात खोठी ठळूं नये अशी माझी पूर्वीहि उत्कट इच्छा होती आणि अजूनहि आहे. तूं वरवर प्रेमाच्या पागलपणाचा कितीहि आव आणलास तरी माझा त्याच्यावर अजूनहि विश्वास बसत नाहीं. मला अजून असंच वाटतं की, तुझं अंतः-करण खात्रीनं कामदूषित आणि पापमीलन नाहीं; आणि त्यांतूनहि मीं तुळ्या पायावर अर्पण केलेली ही सद्गुणांची खाण व पावत्र्याची मूर्ति-मंत प्रतिमा एक परस्त्री असून महापतित्रता आहे याची जाणीव तुला राहिली तर तुझं पवित्र अंतःकरण हिला हशा रीतीनं भ्रष्ट करण्याचं अघोर पापकर्म तुळ्या हातून कालत्रयीं घडूं देणार नाहीं, असा मला अजून दृढ विश्वास वाटतो.

कृतान्त : कृष्णकान्त, आपणाला या कृतकर्माचा पश्चात्ताप वाटत असेल तर आपण अजूनहि माझी शर्त नाकबूल करून या आपल्या सुनेला आणलीत तशी विनहरकत परत घेऊन जाऊ शकता.

कृष्ण० : शर्त मोडून हिला इथून परत नेण्यासाठी मी हिला इंथं आणलेलं नाहीं. माझ्या अंतःकरणांत या वेळीं दुःखाचे कढ येत असले तरी ते हिच्या नाशापेक्षां तुळ्या अधःपतनासंवंधानेच अधिक येत आहेत. काय असेल तें

असो, पण मला तुझ्यासंवंधाने पितृवात्सल्य उत्पन्न झालं असून तुझ्या असा अधःपात होऊन नये म्हणून माझ्या मनाला सारखी तळमळ लागलेली आहे.

कृतान्त : मी आपल्या या निरपेक्ष प्रेमावद्दल आपला अत्यंत आभारी आहें. पण आतां वेळ फुकट घालवितां उपयोगी नाही. आपणाला आपल्या सुनेशीं दोन शब्द बोलायचे असल्यास बोला आणि हिच्यावद्दलचं मोल पदरांत घेऊन तावडतोब कनकावतीच्या मार्गाला लागा. नाहींतर सारंच गमावून वसण्याची पाळी येईल.

कृष्ण० : ठीक आहे. जशी परमेश्वराची मर्जी ! (रत्नप्रभेस) रत्नप्रभे, येतों मी.

रत्न० : (त्याला नमस्कार करून) वडिलांचा अखेरचा आशीर्वाद असावा.

कृष्ण० : आशीर्वाद ? होय—अखेरचा आशीर्वाद. पतित्रेत्वा पावित्र्यभंग म्हणजे साकात् मृत्यूच तो. ठीक आहे. आल्या भोगाला सादर झालंच पाहिजे. परमेश्वर तुला सद्गति देवो ! (कृष्णकान्त व कृतान्त जातात.)

रत्न० : झाले ! आतांच्या यांच्या ब्रोलण्यावरून अखेरची घटका अगदीं नजीक येऊन ठेपली हें आतां नक्की झालं. ठीक आहे. माझ्या राष्ट्रदेवतेनं माझी सत्त्वपरीक्षाच मांडली आहे. तेव्हा येईल त्या प्रसंगाला मला हिमतीनं तोंड दिलंच पाहिजे. माझ्या राष्ट्रदेवतेच्या सेवेसाठीं सूर्य-कान्ताचा विश्वासघात करून मी चंद्रकान्ताच्या चरणावर आपल्या पातित्रत्याचं बलिदान केलं ! पण तेवढचानं ती तृप्त झालेली दिसत नाही. तिच्या शवूच्या पायाशीं माझा बळी पडावा अशी तिची इच्छा दिसते आहे. पण एकदां आपल्या आराध्यदेवतेला आपण आपलं सर्वस्व अर्पण करायचं ठरवल्यानंतर आपली वाटेल तशी वासलात लावण्याचा तिला पूर्ण अधिकार आहे. तेव्हां ती तारो किंवा मारो. मला त्याची चिंता करण्याचं कारण नाही. जो भोग तिच्या कृपेनं वांटचास येईल तो तिचा तिलाच अर्पण असो ! (कृतान्त प्रवेश करतो.)

कृतान्त : हदया, शांत रहा. विवेका, या आणीबाणीच्या प्रसंगीं मला दगा देऊन नकोस. दुष्ट विकारांनो, माझ्यापासून दूर राहा. परमेश्वरा, मेरुची अचलता आणि मेघाची उदारता मला दे. (उघड) रत्नप्रभे, कृष्णकान्त सर्व सामुग्रीसह कनकावतीच्या हृदींत पोहोचले. आतां तुझ्याशीं बोलायला मला वाटतं कांहीच हरकत नाही.

रत्न० : पण यापूर्वी तरी आपणाला हरकत कुठें होती ? मी आपल्या हातांत सांपडलेच होतें, तेव्हां तहाची आपली शर्त पूरी न करतांहि आपण माझ्याशीं सहज वोलूं शकलां असतां.

कृतान्तः होय. बोलू शकलों असतो. पण ते राहूं दे. फालतु गोष्टींत वेळ
घालवण्यांत अर्थ नाहीं. रत्नप्रभे, इकडे येण्याला तुझ्या नवन्यानं तुला
खुपीनं परवानगी दिली ?

रत्न० : नाहीं-खुपीनं दिली नाहीं.

कृतान्तः मग काय तुझ्या सासन्यानं जबरदस्तीनं किंवा फसवून तुला इकडे
आणले ?

रत्न० : नाहीं-तसंहि झालं नाहीं.

कृतान्तः मग तू इकडे कशी आलोस ?

रत्न० : केवळ स्वतःच्या प्रेरणेनेच मी इकडे आले.

कृतान्तः नवन्याच्या नकळत ? त्याला चोरून ?

रत्न० : नाहीं त्यांना कळवून-त्यांना बजावून-उघडधा डोळचांनी माझं हें पावी
साहस ते पहात असतांना मी इथं आल्ये.

कृतान्तः तर मग काय, आपल्या पातिव्रत्याच्या तेजानं आपण कृतान्ताला दिपवून
टाकू असं तुला वाटले ?

रत्न० : नाहीं-मला तसं मुळीच वाटलं नाहीं. पतिव्रतेच्या पातिव्रत्याच्या तेजानं
दिपून जाण्याइतकं आपलं हृदय कोमल नाहीं हें मीच काय पण सारं
जग जाणतं.

कृतान्तः तर मग आपल्या करुणामय दोन वाणीनं या कृतान्ताच्या वज्जकठोर
हृदयाला आपण दयेचा पाझर फोडूं अशी तुला आशा वाटली ?

रस्न० : नाहीं-त्याहि आशेनं मी इथं आल्ये नाहीं.

कृतान्तः मग काय ? कपटानं माझा घात करण्याच्या इराद्यानं तूं इथं येण्याचं
धाडस केलंस ?

रत्न० : वास्तविक तसं धाडस मी करायला पाहिजे होतं-आणि तसं मी केलंहि
असतं. पण माझ्या सासन्यानं आपला शब्द आपल्याकडे गहाण टाकला
होता. तेव्हा त्यांच्या इज्जतीसाठी मला माझे सर्व विचार बाजूला ठेवून
त्यांनी कवूल केलेल्या शर्तीवरटुकूम वागणंच भाग पडलं.

कृतान्तः तर मग तूं आपल्यावरोवर शस्त्र वगैरे कांहीं लपवून आणलेलं
नसशीलच ?

रत्न० : आपण शस्त्राला भितां थसं मला ठाऊक असतं तर ते मीं जरूर आणलं
असतं आणि तेंहि लपवून न आणतां उघड आणलं असतं. रत्नप्रभेची
आणि शस्त्राची अजिबात जानपछान नाहीं असं आपण समजूं नका. पण
रत्नप्रभा तहांतील शर्तीनं बांधली गेली असल्यामुळे ती सर्व बाजूनीं
नाडल्यासारखी झाली आहे.

कृतान्तः असरं ? तर मग तुझं नीतिधैर्यं तारीफ करण्यासारखं आहे असंचं म्हटलं पाहिजे.

रत्न० : नीतिधैर्यं म्हणा वा अनीतिधैर्यं म्हणा, पण तें परस्तीला जवरदस्तीनं आपल्या गोटांत आणण्याच्या आपल्या साहसाच्या पासंगाला सुद्धां पुरणार नाहीं एवढं मात्र खास !

कृतान्तः कंवूल. असल्या साहसांतं स्त्रियांचा पराक्रम पुरुषांच्या पराक्रमापेक्षां कमीच ठरतो हें तुझ्याप्रमाणे मलाहि कंवूल आहे. पण रत्नप्रभे, तुझ्या देशवांधवांचे प्राण पणाला लावून मी तुला जवरदस्तीनं आपल्या गोटांत कां आणलं याची तुला कांहीं कल्पना आहे का ?

रत्न० : कल्पना नसायला काय झालं ? कुमारिकांचं कौमार्यं भ्रष्ट करणारे आणि पातिक्रतांचं पावित्र्यं नष्ट करणारे आपल्यासारखे थोर पुरुष परक्यांच्या वायकांची अशी अमानुप विटंवना कां करतात हें कल्यायला कांहीं फारशी अक्कल लागत नाहीं.

कृतान्तः आणि म्हणूनचं तूं आज हा गोता खालास ! कुमारिकांचं कौमार्यं भ्रष्ट करणारा आणि पतिक्रतांचं पावित्र्यं नष्ट करणारा असा जरी जगांत आज माझा बदलीकिंक पसरविण्यांत आलेला असला. तरी तुझं पावित्र्यं नष्ट करण्यासाठीं किंवा भ्रष्ट करण्यासाठीं कांहीं मी तुला आज इथं आणलं नाहीं,

रत्न० : मग कशासाठीं आणलेलं आहांत ?

कृतान्तः तुझ्या हातून घडलेल्या एका अघोर पापकर्माचा जाव विचारण्यासाठीं मी तुला आज इथं अशा प्रकारे आणलेलं आहे.

रत्न० : अघोर पापकर्माचा जाव ? कोणतं अघोर पापकर्म ?

कृतान्तः (विशांतून आंगठी काढून) हें-या चिमुकल्या आंगठीच्या खड्यांत ज्याचं प्रतिविव स्पष्ट दिसत आहे-हें. घे-ही आंगठी घे-आणि तिच्याव वर क्षणमात्र आपली दृष्टि स्थिर कर म्हणजे तुझ्या सवालाचा जवाब तुला तत्काल मिळेल. (आंगठी देतो).

रत्न० : ही आंगठी-ही आंगठी-

कृतान्तः कां ? अशी दच्कलीस कां ? तिच्याकडे तुझ्यानं पहावत नाहीं ? तिच्या खड्यांत चमकणाऱ्या प्रतिविवावर तुझी नजर ठरत नाहीं ?

रत्न० : ठरते-पण कृतान्त, ही माझी आंगठी-

कृतान्तः तुझी आंगठी-

रत्न० : हाय माझी-माझीच आंगठी ही ! पण ती आपल्याजवळ कणी आली ?

कृतान्तः कणी आली ! कणी आली तें या माझ्या वक्षःस्थळावर गोदलेल्या या मंगल चिन्हाला विचार. (छाती उघडी करून दाखवितो.)

रत्न० : कोण ? सूर्यकान्त ?

कृतान्त : होय-तोच मी ! विश्वासघातातनं ज्याच्या जीवितसर्वस्वाचा तूं समूळे
विधवंस करून टाकलास तोच हतभागी सूर्यकान्त मी !

रत्न० : हाय रे दैवा !

कृतान्त : आतां दैवाच्या नांवानं आक्रोश करण्यांत अर्थ काय ? दैवानं कांही तुला
किंवा चंद्रकान्ताला माझ्याशी वेमान होऊन माझ्या मानेवर सुरी
चालवायला सांगितलं नाहीं.

रत्न० : पण गेली पंधरा वर्ष मला अनाथ अबलेला दुष्ट दुर्जनांनी गजबजलेल्या
या भ्रष्ट जगाच्या घाणेरडच्या उकिरडच्यावर सडक्या पोतेन्याप्रमाणे
फेकून देण्याची दुर्बुद्धि तरी दैवानं आपणाला दिली ना ?

कृतान्त : रत्नप्रभे, परिस्थितीनें सर्व वाजूनीं माझा कोंडमारा करून टाकल्यामुळे
गेली पंधरा वर्षे या भयाण जगांत मी तुला एकटीला निराधार भटका-
यला लावलं आणि एका शब्दानंहि मी तुझा परामर्ष घेतला नाहीं हें
जरी अक्षरशः खरं असलं तरी मी तुला एवढच्या दीर्घ अवकाशांत एक
क्षणभरहि विसरलों नाहीं किंवा संसारसुखाच्या लालसेनं आपल्या शीला-
पासून यकिचितहि भ्रष्ट झालों नाहीं. माझ्यावर कोंसळलेल्या दुर्धर
आपत्तींच मी तुझ्यासमोर वर्णन करून लागलों तर क्षणाक्षणाला भूकंपा-
सारखे घक्के वसून तुझ्या हृदय हादरून जाईल आणि तुझ्या धमन्यांतून
वहाणारं रक्त भीतीनं गोठून जाऊन असह्य वेदनांनी तुझे प्राण कासा-
वीस होतील. माझ्या ठिकाणी दुसरा कोणी दुवळा मनुष्य असता तर
त्यानं या दुर्देशेच्या चक्रांतून आपली सुटका करून घेण्यासाठीं एकदांच
कां, पण दहादांहि खास आत्महत्या केली असती. पण मी माझ्या
बुद्धीला हा आत्मघातकी मोह केव्हांहि पढूं दिला नाहीं. मी हा आप-
त्काल मोठच्या हिंमतीनं सहन केला आणि मला मातींत मिळविण्यासाठीं
चंग वांधून माझा अहोरात्र पिच्छा पुरविण्याच्या या जगाला शेवटीं
पायाखाली तुडवून मी त्याच्यावर मात केली ! रत्नप्रभे, या अवधींत
तुला दिलेलं पाणिग्रहणाचं वचन मोडून तुझा विश्वासघात करण्याचे
अनेक प्रसंग माझ्यावर आले आणि त्यांपैकीं एकाहि प्रसंगांत मी
आपल्या सत्त्वावर पाणी सोडायला तयार झालों असतो नर माझ्यावर
कोसळलेल्या अनेक दुखांचं मला सहज निवारण करतां आलं असतं.
परंतु मी या पातकी मोहाला केव्हांहि वळी पडलों नाहीं. तुझ्याशिवाय
इतर संवं स्त्रिया भगिनीसमान मानून तुझ्याच ठिकाणी मीं आपलं चित्त
एकाग्र ठेवलं-तुझ्याच स्मरणांत मीं सदैव मग्न राहिलों, तुझ्याच आठ-

वणीनं मीं आपल्या विविध तापांनीं जाळून पोळून निघालेल्या चित्ताचं
नित्य समाधान केलं ! पण रत्नप्रभे, तूं-तूं मात्र मला विसरलीस !
माझा त्याग केलास, हे जग मला स्मशानवत् करून टाकलंस.

रत्न० : सूर्यकान्त, आपला त्याग करून मी आपल्या सुखाशेचा समूळ उच्छेद
केला आणि भग्नहृदयानें जिवंतपणींच खडतर यमयातना भोगण्याची
पाढी आपणावर आणली ही गोष्ट अगदी खरी आहे. पण माझ्या हातून
हे भयंकर राक्षसी कर्म कां घडलं याचा सविस्तर वृत्तान्त आपल्या कानीं
पडला तर आपण मला या अघोर पातकावद्वाल निःसंशय क्षमाच कराल.
सूर्यकांत, आपण या आपल्या वियोगकालांत आपत्तीच्या वणव्यांत होर-
पळून निघत होतां आणि मी सुखाच्या पुष्पशय्येवर आनंदांत लोळत
पडले होते असं का आपल्याला वाटतं ? नाहीं—आपली तशी समजूत
असेल तर ती साफ चुकीची आहे. ‘लौकरच परत येतों’ असं आशेचं
आश्वासन देऊन आपण माझा निरोप घेऊन कनकावतींतून परदेशीं
निघून गेल्यावर एक नव्हे-दोत नव्हे-बारा वर्ष आपल्या विरहाच्या
दुःसह दुःखानं मी सारखी करपून जात असतांना माझ्या भोवतींहि
आपत्तीनीं भयंकर कहर उसळून सोडला होता. माझी आई गेली, माझी
वडील वारले, मी पोरकी झाले; आणि सावकारांनी माझ्या या अनाथ
स्थितीचा फायदा घेऊन माझ्या घराचा आणि मालमत्तेचा लीलांच
करून माझ्या हातांत भिकेची झोळी दिली. माझ्या गरिबीमुळे माझे
आप्त मला जबळ करीनात—माझे मित्र मला आपल्या सांबलीलाहि
उभी राहू देईनात. मी अनाथित वनले, एका परमेश्वरावांचून या भयाण
जगांत मला कोणीहि वाली राहिला नाहीं. सूर्यकांत, आपण पुरुष होतां,
पराक्रमी होतां, या दुर्धर जगाशीं झगडण्याचं सामर्थ्य देवानं आपणाला
दिलेलं होतं. पण दुर्देवानं माझ्या अवलेच्या वांटचाला दुवळेपणावांचून
काहींच आलेलं नव्हतं. मी अजाण होतें. जगाच्या स्वार्थलंपटपणाचा
मला यर्तिकचितहि अनुभव नव्हता; आणि त्यांत माझ्या तारुण्यामुळे
आणि सौंदर्यामुळे चोहों वाजूनीं दुष्ट दुरात्म्यांचा माझ्याभोवतीं गराडा
पडला होता. जंगलांत जखमी होऊन पडलेल्या जनावराच्या शारीराला
आपलेया चोंचींनीं टोंचण्यासाठी गिघाडांची जशी सारखी घडपड चालू
असते तशी या अनाथ अवलेला आपल्या कपटजालांत पकडून अधः-
पाताच्या गर्तेत ढक्कून देण्यासाठीं या निर्दय जगांतील मानवदेहधारी
नरराक्षसांची सारखी चढाओढ चालू होती. माझ्यावर ओढवलेल्या
संकटपरंपरेचा साग्र इतिहास मी आपणाला इतक्या थोडवा अवधींत

सांगू शकत नाहीं; आणि तो सांगून कालाचा अपव्यय करण्याची माझी इच्छाहि नाहीं. माझ्या दुर्देशी बरोबर कल्पना आपणाला सहज करतां येईल.

कृतान्तः आणि या आपत्तीनुन आपली मुक्तता करून घेण्यासाठीच का तुं चंद्रकान्ताचा आश्रय केलास ?

रत्न० : नाहीं. आपत्तीच्या भयानं आपल्या व्रतापासून च्युत होण्याची दुर्बुद्धि परमेश्वराच्या कृपेन मला केव्हांहि ज्ञाली नाहीं; आणि पहिल्या बारा वर्षांत मी चंद्रकान्तांची नुसती भेटसुद्धां घेतली नाहीं—अथवा माझ्या विकट परिस्थितीची वार्ताहि त्यांच्या कानावर जाऊ दिली नाहीं. या बारा वर्षांचा खडतर बनवास परमेश्वरावर हवाला टाकून मी शांत-पणानं सहन केला. सूर्यकान्त, शीलापासून भ्रष्ट होण्याचे अनेक प्रसंग त्या दुर्घर काळांत आपल्याप्रमाणे माझ्यावरहि ओढवले पण मी आपणास परमेश्वरसाथ सांगते की, प्रसंगी प्राणावर उदार होऊनहि मी त्या सर्वांच निवारण केलं आणि आपलं स्त्व अभंग राखलं. आपण ज्या-प्रमाणे मला विसरलं नाहीं त्याप्रमाणेच मीहि आपणाला कधी विसरले नाहीं. आपले अखंड स्मरण माझ्या चित्तांत सदैव जागृत होतं आणि आपल्या निरंतर ध्यानांत माझ्या चित्त निमग्न ज्ञालं होतं आपल्यावांच्यून जगांतील इतर सारे पुरुष मी पित्याप्रमाणे मानीत होतें आणि आपल्या पुण्यपावन मूर्तीचं ध्यान आणि आपल्या पवित्र नांवाचा जप यांतच मी अष्टीप्रहर गढून जात होते.

कृतान्तः पण रत्नप्रभ, बारा वर्षांची एवढी घोर तपश्चर्या केल्यावर चंद्रकान्ताच्या प्रेमजालांत उडी घेण्याचा मोह तुझ्या मनाला कसा पडला ?

रत्न० : सूर्यकान्त, प्रेमाच्या नेणेनं धुंद होडलं मी आपला हात चंद्रकान्तांच्या हातांत दिला नाहीं तर माझ्या पवित्र कर्तव्याच्या जाणिवेने मला चंद्रकान्तांच्या बाहुपाशांत माझ्या इच्छेविरुद्ध बळजवरीनं ढकललं !

कृतान्तः कर्तव्याची जाणीव ? कोणत्या कर्तव्याची जाणीव ? पतिव्रतांना आपल्या पावित्र्याची राखरांगोळी करायला भाग पाडणारा पातिव्रत्यधर्महृन श्रेष्ठ असा कोणता प्रबल धर्म या जगांत नांदत आहे ?

रत्न० : राष्ट्रसेवाधर्म—राष्ट्ररक्षणधर्म ! याच धर्मानें चंद्रकान्तांची आज्ञा धुडका-वून लाववून मला आज आपल्या गोठांत आणून सोडलं आहे आणि याच धर्मानें माझ्याकडून तीन वर्षांपूर्वी आपला त्याग करून चंद्रकान्तांच्या गळचांत विवाहमाला अर्पण करविली आहे !

कृतान्तः राष्ट्रसेवाधर्म—राष्ट्ररक्षणधर्म ! होय—सर्व धर्माना आपले गुलाम करून टाकणारा हा एक परम प्रबल, परमश्रेष्ठ धर्म आजच्या जगांत वावरत

आहे खरा. पण रत्नप्रभे, या धर्माच्या पकडींत तुझ्यासारखी वनवासी स्त्री कां सांपडावी हें अजून माझ्या लक्षांत येत नाहीं.

रत्न० : हा ईश्वरी संकेत ! यालाच ज्ञाते पुरुष दैव म्हणतात. जिवाची इच्छा असो वा नसो, त्याला वाटेल तिकडे खेंचून नेणारी दुर्जिक्य शक्ति ती हीच ! हिनेच आजपर्यंत मी मी म्हणणाऱ्या महापराक्रमी वीरांना वांकविलं आहे—महान् तत्त्वज्ञांनी तपोनिधींना चकविलं आहे ! सूर्यकान्त, कर्तृत्वाच्या मिथ्या अहंकारानें मूढ बनलेले जीव आपल्या आत्मस्वातं-च्याची केवढीहि प्रौढी मिरवोत, परंतु ईश्वरी संकेतरूप दैवाच्या अमोघ सामर्थ्यविर त्यांना आजपर्यंत केवळांहि मात करतां आलेली नाहीं आणि पुढेहि कधीं काळीं करतां येईल असं मला वाटत नाहीं.

कृतान्त : स्वतःच्या दुवळेणाचा दोष दैवाच्या मार्थीं मारून आपलं निरपराधी-पण शावीत करण्याचा हा लपंडाव, रत्नप्रभे, दुसऱ्या कोणाला कदाचित् पटेल. पण माझ्यासारख्या नितांत प्रयत्नवाचाला तो केवळांहि पटायचा नाहीं. तू जर आपल्या कृतनिश्चयापासून ठळली नसतीस आणि चंद्र-कांतानं आपल्या तिघांत झालेला करार जर प्रामाणिकपणानं पाळला असता तर हें आभासमात्र असणारं दैव तुम्हां उभयतांचा अधःपात करण्यास केवळांहि समर्थ झाल नसत. ईश्वरी संकेत आणि राष्ट्रसेवाधर्म ही माझ्या मतें पायांनी आपलीं पारं छपवून जगाच्या डोळचांत धूळ टाकण्यासाठी उभारलेलीं निव्वळ थोतांडे आहेत !

रत्न० : थोतांड ! ईश्वरी संकेत हें थोतांड ! राष्ट्रसेवाधर्म हें थोतांड ! सूर्यकान्त, आपणासारख्या वुद्धिवान् पुरुषाच्या तोंडून असे उद्गार निध-तील अशी माझी कल्पना नव्हती. मी आपला अघोर अपराध केलेला आहे आणि त्यावदल मला आपल्याकडून न्याय तें शासन घडणं हेंहि सर्वथैव रास्त आहे. परंतु तेवढ्यासाठीं जगांतील श्रेष्ठ तत्त्वांचा आपल्याकडून असा उपहास व्हावा हें मला पटत नाहीं. एवढंच नाहीं तर त्यामुळे माझ्या जिवाला अत्यंत केश होतात.

कृतान्त : रत्नप्रभे, मी या श्रेष्ठ तत्त्वांची निर्भर्त्सना करतो अगर ती मला मान्य नाहींत असं नाहीं. पण त्यांच्या पांघरुणाखालीं स्वतःचीं दुष्कृत्यं झांकून ठेवण्याचा आपमतलवी लोकांकडून जो अश्लाध्य प्रयत्न करण्यांत येतो त्याचा मला संताप येतो.

रत्न० : पण सूर्यकांत, मी तसा प्रयत्न करीत नाहीं आणि माझ्या हातून घडलेल्या कर्माचं प्रायश्चित्त भोगायला माझी केवळांहि तयारी असल्यामुळे मला तसा प्रयत्न करण्याचं कारणहि नाहीं. माझीं पक्की खात्री आहे कीं,

माझा सर्व इतिहास आपण ऐकलांत म्हणजे आपण माझ्यावर करीत
असलेला थोतांडीपणाचा आरोप पूर्ण निराधार आहे अशी आपले मन
आपल्याला खाही दिल्याशिवाय राहणार नाही.

कृतांत : आणि माझ्या मनानं मला अशी खाही दिल्यास मीहि हा आरोप परत
घेऊन प्रांजलपणे आपल्या अपराधाची तुझ्यापाणी क्षमा मागण्यास
लाजणार नाही.

रत्न० : तर मग एका-मी काय सांगतें तें लक्षपूर्वक एका. बारा वर्षाचा हा
खडतर वनवास भोगीत असतांना एकदा चंद्रकांताची आणि माझी अन-
पेक्षित रीतीने अकस्मात् गांठ पडली !

कृतांत : तोपर्यंत तो तुला अजिवात विसरला होता ?

रत्न० : नाही—त्याला माझा विसर पडणे शक्यच नव्हूंत. पण आपणामध्यें
झालेल्या कराराचा आपल्या हातून भंग होऊं नये म्हणून मला विसरून
जाण्याचा तो कसून प्रयत्न करीत होता; आणि म्हणूनच त्याला माझं
नित्य स्मरण होत असतांनाहि त्यानं मला अजिवात दूर ठेवलं होतं.
माझ्या प्रेमाच्या निराशेने भग्नहृदय झाला असल्यामुळे त्यानं विवाह
करण्याचं सुद्धां नाकारलं आणि आजन्म अविवाहित राहण्याचा निश्चय
करून त्यानं आपला सर्वकाळ राष्ट्रसेवेत घालविला. त्यानं आपल्या प्रेम-
विकल अंतःकरणाला माझी भेट घेण्याचा मोह एकदा सुद्धां पडूं दिला
नाही.

कृतांत : हें तुझ म्हणणं खरं असेल तर तुझ चित्त आपणाकडे आर्किपित करून
घेऊन मी माझ्या जिवलग मित्राच्या सौख्यनाशालाच कारण झालों
म्हणायचा !

रत्न० : पण हा दोष आपला नव्हता—माझाच होता. चंद्रकांताला दुःख होऊं नये
म्हणून माझ्या प्रेमावर तिलांजिल द्यायला आपण त्यार झालां होतां
आणि मी दुराग्रहानं माझं प्रेम आपल्या गळचांत वांधलं नसतं तर आपण
स्वतः माझा हात चंद्रकांताच्या हातांत घालून त्याला जन्माचं सुखी केले
असतं. पण मी चांडाळीण मध्ये आल्ये आणि स्वार्थसाठी मित्रघात
करण्याचं अघोर पातक मी आपल्या हातून घडविलं.

कृतांत : तर मग माझ्याविषयी तुझी पूर्ण निराशा झाल्यानंतर या पश्चात्तापा-
मुळेच तूं चंद्रकांताच्या चरणावर आपलं जीवितसर्वस्व वाहिलंस काय ?

रत्न० : नाहीं. आपल्यासंवंधानं मला केव्हांहि निराशा बाटली नाहीं अगर
आपला स्वीकार करून चंद्रकांताचा अन्हेर केल्याबद्दल मला केव्हांहि
पश्चात्ताप झाला नाहीं. प्रेमाच्या व्यवहारांत अशा गोष्टी केव्हांहि

घडणारच. त्याला कोणाचाहि उपाय नाहीं. पण तेवढासाठीं आपलं वचन मोडून कोणतीहि स्त्री आपल्या प्रियकराचा—नव्हे—नव्हे—पतीचा त्याग करायला कधींहि तयार व्हायची नाहीं. सूर्यकांत, चंद्रकांताची ही शोचनीय अवस्था पाहून माझ्या मनाला पुष्कळदा दुःख होत असे हें खरं; पण त्यामुळे माझ्या मनाला हा दुष्ट विचार केव्हांहि शिवला नाही. पण तें राहू या. चंद्रकांताची व माझी भेट ज्ञाल्यावर त्याचं हृदय माझ्या-संवंधानं कळवळलं आणि माझी इच्छा नसतांनाहि त्यानं माझ्या सर्व आपत्तींचं निवारण करून तो माझ्याशी इतक्या सोज्जवळ प्रेमानं वागला की, मला त्याच्या या लोकोत्तर श्रीदार्याचं कौतुक वाढू लागलं !

कृतांत : तर मग हें कौतुकव अखेरीस तुझ्या अध्यःपाताला कारण ज्ञालं ?

रत्न० : नाहीं—यामुळेहि या माझ्या बचकठोर हृदयाला चंद्रकांताविषयीं प्रेमाचा पाघर फुटला नाहीं. त्याच्या उपकारांच्या भारानं मी जमिनीपर्यंत वांकून गेलें होतें आणि एवढे अपरिमित उपकार करणाऱ्या पुरुषाच्या दुःखाला आपण कारण आहोत या जाणिवेने माझे मन वारंवार व्याकुळहि होत असे. परंतु परमेश्वराची मर्जी म्हणून मी हा मनस्ताप शांतपणानं सहन करीत होते.

कृतांत : एवढाचा अवधींत चंद्रकांतानं तुझ्यापाशी प्रेमाची याचना कधींहि केलीं नाहीं का ?

रत्न० : नाहीं—कधींहि नाहीं. तो आपला करार निदान आचारांत तरी इमानें-इतवारें पाळीत होता. पण काय सांगू ? गतगोष्टींचा आपणास पूर्ण विसर पडला आहे असं जरी तो दाखवीत होता तरी माझ्या प्रेमाची निराशा त्याला अंतून सारखी पोंखवीत चालली होती आणि शेवटीं माझ्या ज्ञुरणीने त्याचं मन पूर्णपर्यंत खंगून जाऊन या दुःखी जीविताचा अंत व्हावा म्हणून त्यानं आपला देह मृत्युशय्येवर टाकला. दिवसेंदिवस तो क्षीण होत चालला आणि तो लौकरच मृत्युमुखीं पडणार अशी सर्वांची खात्री झाली. राजवैद्यांना त्याच्या आजाराचं कारण समजेना आणि त्यांना इलाज करतां येईना. ते निराश झाले आणि दैवावर हवाला टाकून त्यांनी निर्मल्यवत् झालेल्या त्याच्या शरीराचा पिंड यमाच्या दाराशीं नेऊन ठेवला.

कृतांत : अरेरे ! प्रेमाच्या निराशेनं चंद्रकांताचा असा शेवट होण्याची पाळी येईल हें मला पूर्वीच कळतं तर रत्नप्रभे, मी तुझा खात्रीनं अंगिकार केला नसता.

रत्न० : आणि यावडल माझीं आणि चंद्रकांताचीहि खात्री होती. परंतु सूर्यकांत, आपण माझा त्याग करून चंद्रकांताचं जीवित सुरक्षित व सुखी केलं

असतं तर प्रेमभंगानं या रत्नप्रभेचो हृत्या केल्यावद्दल पश्चात्ताप कर-
ण्याची पाळी आपल्यावर खात्रीनं आली असती. चंद्रकांताच्या या कहणा-
स्पद स्थितीचं कारण जगाला अज्ञात असलं तरी मला तें माहीत होतं
आणि त्यामुळे या थोर उदार पुष्टपाचा असा शोचनीय अंत होण्यास
आपण कारणीभूत होत आहेत या विचारानं माझं चित्त नेहमी कट्ठी
होत असे. परंतु करणार काय? मी आपणाशीं वचनानं वांधलेली होतें-
पातिव्रत्यधर्मानं माझे हातपाय जखडले होते.

कृतात : हर हर! परमेश्वराच्या साक्षीनं तुला संरक्षणाचं वचन दिलं असताहि
ज्या हतभाग्याला त्यांतील एक अक्षरहि खरं करून दाखवतां आलं नाहीं
त्या या सूर्यकांतासाठी, ज्यानं तुझ्या सुखाकरितां आपला प्राणहि बळी
देण्याचं साहस केलं त्या चंद्रकांताशीं इतक्या निर्देयपणानं वागायला
शिकविणारा हा पातिव्रत्यधर्म खरोखरच अत्यंत कठोर आहे असं
म्हटल्यावांचून मला आतां राहावत नाहीं.

रत्न० : पुरुषांनी वाटल्यास असं खुशाल म्हणावं; परंतु पातिव्रत्य हेच जिचं
जीवनसर्वस्व त्या स्त्रीला असं म्हणण्याचा अधिकार नाहीं. तिनं वरलेल्या
अगर मानलेल्या पतीसाठी, इतरांच्या अघोर हृत्येचं पातकहि शिरावर
घेण्यास तिनं तयार असलंच पाहिजे. आणि सूर्यकांत, चंद्रकांताच्या
दुःखानं माझ्या हृदयाची शकल होत असतांना मी असा निघुरपणा
धारण करून स्वस्थ बसलेहि होतें. परंतु दैवाची लीला अतर्क्य! चंद्र-
कांताच्या आसन्नमरण स्थितीची वार्ता ऐकून कनकावतीच्या शत्रूंनी
कांचनकुलाचा विघ्वंस करण्याचा डाव रचला आणि युद्धाची तयारी
करून कनकावतीवर चाल करून येण्याचा उद्योगहि आरंभिला. क्रृष्ण-
कांतांनी संसाराचा त्याग करून वानप्रस्थ स्वीकारले होतें आणि
तीर्थटिनासाठीं ते दूर निघून गेले होते. चंद्रकांताव्यतिरिक्त शत्रूंशी
यशस्वीपणे झगडून या कनकावतीचं व कांचनकुलाचं रक्षण करण्यास
समर्थ असा एकहि पराक्रमी वीर कनकावतीच्या दुर्देवाने कनकावतींत
नव्हता. सर्व मुत्सदी आणि सर्व योद्धे हवालदिल झाले आणि हा चंद्र-
कांताचा मृत्यु नव्हे तर साक्षात् कांचनकुलाचाच सर्वस्वनाश आहे हें
जाणून चंद्रकांताचा जीव वांचावा म्हणून परमेश्वराची सारखी करूणा
भाकू लागले!

कृतान्त : समजलों-रत्नप्रभे, पुढचा सारा भाग माझ्या लक्षांत आला. आपल्या
हट्टापायीं चंद्रकांताला आत्महृत्या करूं देऊन कांचनकुलाच्या समूळ
उच्छेदाचं अघोर पाप आपल्या माथीं घ्यावं का कांचनकुलाचं रक्षण

करण्यासाठीं चंद्रकांताला प्राणदान देऊन पातिव्रत्यधर्मपासून आपण भ्रष्ट व्हावं आणि रोख नरकाची जोड करून घ्यावी असा बिकट प्रश्न तुझ्यापुढे उभा राहिला.

रत्न० : आणि आपण मला वंदा वा निदा-दुसराच मार्ग अवलंबिण्याचा मी निश्चय केला आणि चंद्रकांतानें एका शब्दानेहि माझ्या प्रेमाची याचना केली नसतांना, मी आपण होऊन आपणाला दिलेलं वचन वाजूस सारून तो 'नको नको' म्हणत असतांना, आपला हात त्याच्या हातात दिला आणि परमेश्वराच्या कृपेने त्याला मृत्यूच्या दाढेवून ओढून काढून कांचनकुलावरील प्राणसंकटाचं निवारण केले !

कृतान्तः एकूण राष्ट्रसेवेतीत्यर्थ-राष्ट्रसंरक्षणासाठीं-तुला माझा त्याग करावा लागला. राष्ट्र प्राणसंकटात सांपडलं नसतं अथवा त्याची त्या प्राण-संकटांतून मुक्तता करण्यासाठीं अन्य उपाय उपलब्ध असता तर-

रत्न० : आपल्या उपकारकर्त्या चंद्रकांताच्या हृत्येचा दोष स्वीकारूनहि मी आपल्या पातिव्रत्यधर्माच यथाशास्त्र पाळन केलं असतं आणि आजन्म आपली गांठ पडली नसती तरी आपल्याच चरणीं चित्त अडळ ठेवून मी सारा जन्म एकाकीच वालविला असता. सूर्यकान्त, तुम्हांला कदाचित् खोटं वाटेल, पण विवाहापूर्वी मी जशी क्षणभरहि विसंबले नाहीं तशीच विवाहानंतरहि या क्षणापर्यंत मला आपल्या चरणांच केवळांहि विस्मरण झालेलं नाहीं. माझ्या हृदयमंदिरांत आद्यापीहि आपली मूर्ति नांदत आहे. आपल्या मूर्तीच्या ध्यानांत आणि आपल्या चरणरजांच्या पूजनांत या घटकेपर्यंत एक दिवसहि माझ्याकडून खल पडलेला नाहीं. कनकावतींतून जातांना आपण आपली तसवीर मला दिली होती ती ही पहा-या क्षणीहि मी आपल्या हृदयाजवळ प्रणापलीकडे जतन करून ठेवली आहे-पहा ही तसवीर-

(त्याला तसवीर दाखविते.)

कृतान्तः (पहात) होय-माझीच तसवीर ही ! म्हणजे अजूनहि तूं मला आपल्या हृदयांत स्थान दिलं आहेस ? तूं चंद्रकान्ताला आपलं सर्वस्व अर्पण केल्यानंतर आपल्या हृदयांत मला स्थान देण्याचा तुला अधिकार कसा पोहोंचतो ?

रत्न० : चंद्रकान्तांच्या हातांत हात देण्यापूर्वी मी हा हवक त्यांच्यापासून मागून घेतलेला आहे.

कृतान्तः पण त्यानं तो तुला दिला कसा ? एका म्यानांत दोन तलवारी कशा राहुं शकतात ?

रत्न० : सूर्यकांत आणि चंद्रकांत या दोन तलवारी असत्या तर राहुं शकल्या नसत्या. पण या दोन तलवारी नाहींत. पति नात्यानें चंद्रकांत या हृदयाचे राजे असले तरी देव या नात्यानं सूर्यकांत या हृदयाचे महाराजे आहेत चक्रवर्ति सम्राट् आहेत.

कृतान्तः : पण रत्नप्रभे, पति हावच स्त्रीचा देव आहे, परपुरुषाला ती आपला देव मानून्च शकत नाहीं.

रत्न० : पण माझ्या बावतींत हा नियम खुद माझ्या पतींनींच मोडला आहे. चंद्रकान्तांशीं विवाहानं बद्ध होण्यापूर्वी मी आपणास पति मानीत होतें आणि माझे सर्व अपराध पोटात घालून माझं पालन केल्याकारणाने चंद्रकान्तांना देव मानून मी अनन्य भावानें भजत होतें. माझ्या अंतः-करणांतील या भिन्न भावना चंद्रकान्तांना माहीत होत्या, नव्हे-मी अनेकवार स्पष्ट शब्दांनीं त्यांना उघड करून सांगितल्या होत्या. परंतु माझ्यासंवंधानं त्यांच्या अंतःकरणांत दृढमूल होऊन बसलेली स्त्रीप्रेमाची भावना त्यांना बदलता आली नाहीं आणि भक्त या नात्यानं वात्सल्यपूर्ण दृष्टीनं माझ्याकडे त्यांच्याच्यानं एक क्षणभरहि पहावलं नाहीं. इतकंच नव्हे तर लग्नापूर्वी माझ्या पाणिग्रहणाच्या मोबदल्यांत आपल्या देवपणाच्या हृकावर त्यांनीं पाणी सोडलं आणि 'या क्षणापासून मी तुझा पती आणि सूर्यकान्त तुझा देव' अशी मला भाक देऊन देव म्हणून आपली अखण्ड आराधना करण्याचा हृक त्यांनीं मला बहाल केला. तेव्हां आतां मला त्यांना देव कसं मानतां येईल? आणि मी मानवं तरी का? त्यांना देवपण नको-त्यांना त्याचा तिरस्कार वाटतो-राग येतो. त्यापेक्षां पतिपण त्यांना श्रेष्ठ वाटत आणि देवपणाचं औदार्य धारण करण्याएवजीं ते नेहमीं पतिपणाच्या ऐश्वर्यातिच गुंग झालेले असतात, त्याला मी काय करूं?

कृतान्तः : रत्नप्रभे, तुझ्यासारखी विलक्षण स्त्री मी सांत्या जन्मांत कोणी पाहिली नाहीं! तुझ्या कल्पना विलक्षण-तुझ्या भावना विलक्षण-तुझं सर्वच कांहीं विलक्षण आहे. मी स्वतःला एक अलौकिक प्राणी समजतों पण तुझे विचार एकले आणि तुझा आचार पाहिला म्हणजे माझं अलौकिकत्व मला खोट भासूं लागतं आणि आपण एका दिव्य सामर्थ्यशालिनी स्वर्गीय देवतेपुढे उभे आहोत अशी जाणीव अंतःकरणांत उत्पन्न होऊन मिथ्याहंकाराची मला लाज वाढूं लागते.

रत्न० : आणि सूर्यकांत, म्हणूनच देव मानून मी आपल्या हृदयांत आपली नित्य उपसना करीत असतें. आपला विश्वसधात करून आपल्या सुख-

सर्वस्वाचा नाश करणाऱ्या अधमाधम रात्रसिणीला देवता मानून तिच्यापुढे आपली नितांत निर्भय दृष्टि नम्र करण्याइतकं निस्सीम पावित्र्य आणि निरतिशय औदार्य एका पतितपावन परमेश्वरावांचून दुसऱ्या कोणाच्या ठिकाणी नांदूं शकतं का ? नाहीं-सूर्यकांत, नाहीं. आजपर्यंत एकाहि पुरुषानं ही निरपेक्ष ईश्वरी दया, हे निरपेक्ष ईश्वरी प्रेम, आपल्याशी वेईमान ज्ञालेल्या स्त्रीसंवंधानं केव्हांही दाखवलेलं नाहीं. पुरुषांनी आपल्या श्रेष्ठपणाचं जगांत केवडंहि दोंग मिरवलं तरी ते शेवटीं स्वार्थलंपद दुवळे मानवप्राणीच ठरले ! स्वार्थाची अंतिम सीमा ओलांडून स्यांना निस्वार्थ वृद्धीनें निर्मल बनलेल्या दयेच्या साम्राज्यांत- नव्हे नव्हे—सत्य आणि शाश्वत प्रेमाच्या साम्राज्यांत आपलं पापी पाऊल टाकतांच आलं नाहीं. मत्तरानं त्यांनी आपलीं तोंड काळीं करून घेतली, द्वेषानं आपले हात स्त्रियांच्या रक्तानं रंगवून काढले; परंतु एकानंहि पतित अबलांना पावन करण्याचं पुण्य संपादन करून आपल्या ठिकाणीं परमेश्वरी चैत्र्य नांदत आहे हे स्त्रीजातीला निर्विवाद सिद्ध करून दाखविलं नाहीं !

कृतान्त : आणि माझ्या हातून तरी हे सिद्ध ज्ञालं असं तूं कशावरून म्हणतेस ? तूं निरपराधी आहेस असं मी अद्यापि जाहीर केलेलं नाहीं अगर तूं अपराधी असलीस तरी तुझ्या अपराधाची क्षमा केल्यांहि मी तुला अद्यापि आश्वासन दिलेलं नाहीं.

रत्न० : पण आपलं देवपण शावीत होण्यासाठीं या न्यायनिवाडाची आतां आवश्यकताच उरलेली नाहीं. आपण माझी दुःखमय कहाणी अव्वलपासून अखेरपर्यंत शांतपणानं ऐकून घेतलीत आणि राष्ट्रसेवीत्यर्थ मला हें पातक कसं करावं लागलं याचा आतां माझ्या मुखानं खुलासा करून घेतलात एवढं मला आपल्याला देव मानण्याला पुरेसं आहे. आतां आपण मला दोषी समजून माझ्या अपराधावहूल देहान्तशासन फर्माविलंत तरी मला त्यांत यट्किचितहि विषाद वाटायचा नाहीं. इतकंच नव्हे तर आतां या शासनाचीच मी आपल्या पायाशीं याचना करते. यापुढे जगण्याचं मला कांहीं कारण राहिलेलं नाहीं आणि जगण्याची माझी इच्छाहि नाहीं. तेव्हां सूर्यकांत, कृपा करा आणि या महापापिणीचा आपल्या हातानं वध करून इहलोकीं नाहीं तर निदान परलोकीं तरी या अभागिनींला सद्गति प्राप्त होऊं द्या—(त्याच्यापुढे नम्र होते.)

कृतान्त : रत्नप्रभे, नाहीं-तुझ्या केंसालाहि धक्का लावण्याचा मला अधिकार नाहीं. उलट ही माझी तलवार घेऊन तूंच माझा शिरच्छेद कर-ऊठ-घे

• ही तलवार—(तिला उठवून तिच्या हातांत आपलीं तरवार देऊ लागतो.) कां ? तुं अशी दूर कां सरतेस ? मला कंठस्नान घालतांना तुझा हात असा कचरतो कां ? घे—ही तलवार घे—

रत्न० : पण सूर्यकांत, आपण असा कोणता अपराध केला आहे ?

कृतान्त : कोणता अपराध ? रत्नप्रभे, मी कोणता अपराध केला नाही म्हणून सांगू ? मी मित्रद्रोह केला आहे—मातृद्रोह केला आहे—राष्ट्रद्रोह केला आहे—! देवपणाला तर राहोच पण माझ्या मनुष्यपणालाहि लांछन लावणारी ही तीन महापातक कोणतंहि योग्य कारण नसतांना, केवळ क्रोधाच्या आहारीं गेल्यामुळे, माझ्या हातून घडलेली आहेत. मित्राचं सुख तेंच आपले सुख असं मातून तुझ्याशी विवाह न करतां चंद्रकांतानं माझ्यासाठी प्रेमाच्या निराशेने झुरणीस लागून जिजून जिजून मरायला पाहिजे होतं असं अटूहासानें प्रतिपादन करणाऱ्या या सूर्यकांतानं आपण्या जिवलग मित्राच्या सुखासाठी प्रेमाच्या निराशेंत जळून खाक व्हायला नको होतं का ? पण मी तसं केलं नाही. तुला बलात्कारानं माझ्या गोटांत आणून त्याचा मित्र म्हणवीत असतांहि त्याच्या सुखांत विष कालवून मी त्याच्या संसाराची आज राखरांगोळी कहन टाकली आहे आणि ज्या आदर्शभूत मित्रत्वाचे मी पोवाढे गात होतों तें मीच आपल्या स्वतःच्या हातांनी आज जमिनींत जिवंत गाडून टाकलं आहे. तेव्हां माझ्या हातून हा मित्रद्रोहच घडलेला नाहीं काय ? चंद्रकांतानं जें प्राप केलं म्हणून मी त्याला दोष देत होतों तेंच मित्रधातांचं पाप माझ्याहि हातून घडल्यावर त्याच्यांत आणि माझ्यांत अंतर तें काय राहिलं ? गुढेगारच असलों तर आम्ही दोघेहि सारखेच गुढेगार आहोंत आणि त्यामुळे चंद्रकांत ज्या शासनाला पात्र असेल तेंच शासन मलाहि घडलं पाहिजे. वरं, एवढाचावरच माझ्या पापाची मजल थांबती तर मी कूदाचित् क्षमेला पात्र ठरलों असतों. परंतु मी आजच्या माझ्या दुष्कर्मनिं याच्याहि चार पावलं पुढं गेलों आहें. तुझ्यावांचून इतर सर्व स्त्रिया मी मातेसमान मानीत असल्याचं मी नुकतंच मोठ्या प्रौढीनं तुझ्याजवळ बोलून गेलों आणि तें अक्षरक्षः खरंहि आहे—

रत्न० : आणि माझाहि आपल्या शब्दावर पूर्ण भरंवसा आहे.

कृतान्त : परंतु चंद्रकांताशीं तुझा विवाह शाल्यानंतरं तुझ्यासंबंधींचा पत्नीभाव सोडून देऊन परस्ती या नात्यानं मी तुलाहि आपली माताच समजर्ण उचित होतं आणि परमेश्वरसाक मी तुझ्याविषयीं तीच भावना वाढगीत आलों आहें आणि आतांहि त्याच भावनेनं तुझ्याकडे पहात आहें. परंतु

इतकं असूनहि रत्नप्रभे, आपल्या या देवतातुल्य मातेच्या निर्मल यशाला
या अधमाधम चांडाळानं आज व्यभिचाराचा कलंक फांसला आहे !
तेव्हां अशा मातृद्वौद्याला देहान्त प्रायशिच्छाशिवाय दुसरं कोणतं
प्रायशिच्त या जगांत आहे ?

रत्न० : क्षमा—आणि ती मी आपल्याला केली आहे ! इथं येण्यामुळे ‘जारिणी’
म्हणून जगांत माझा बदलौकिक झाला तरी मला भ्रष्ट करण्याचं पाप
आपल्या हातून घडलेलं नाहीं हें मी तर जाणतेच आहे पण सर्वसाक्षी
परमेश्वरहि थाणत आहे.

कृतान्त : पण जग हें कसं जाणार ? तें तुला जारिणी म्हणूनच हिणवील—
जारिणी म्हणूनच तुझा धिकार करील ! तेव्हां तुला भ्रष्ट करण्याचं
दुष्ट कर्म माझ्या हातून घडलं नसलं तरी तुझ्यासारख्या निष्पाप देव-
तेच्या कपाळीं पापिणी म्हणून जगाचे शिव्याशाप खाण्याची पाढी तरी
माझ्यामुळे तुझ्यावर आली ना ?

रत्न० : पण सूर्यकान्त, माझ्या पापकर्माचं प्रायशिच्त मला घडायलाच पाहिजे
होतं. तेव्हां तें या प्रकारं घडलं यांत खेद मानण्यासारखं काय आहे ?

कृतान्त : रत्नप्रभे, तुझं मन थोर आहे, उदार आहे. तेव्हां तुला यांत खेद वाटत
नसल्यास त्यांत कांहीं नवल नाहीं. पण तुझी सर्व हकीकत कळल्यापासून
माझं मन मला माझ्या कर्मविहळ सारखं खाऊं लागलं आहे आणि आज
तीन वर्षेपर्यंत या बावतींत मी जो सदाचार पाळला होता त्याला मी
आज विकारवश होऊन हरताळ फांसला हें पाठून माझ्या मनाला असह्य
यातना होत आहेत !

रत्न० : सूर्यकान्त, आपल्या जिवाला निष्कारण असे क्लेश करून घेऊं नका.
माझ्या अपकीर्तीला आपण जितके कारण आहांत तितकीच—किंवहुना
कांकणभर जास्त—मीहि कारण आहें. आपण घातलेली शर्त मी मान्य
करायलाच पाहिजे होती अशी कांहीं माझ्यावर सकित नव्हती. पण मी
ती मान्य केली आणि आपखुषीनं आपल्या पायीं इथं चालत आल्यें.
तेव्हां आपण आपल्या एकटचाच्याच शिरावर हें पापाचं खापर व्यर्थ
कां फोडतां ? मीहि त्यांत भागीदारीण आहे आणि माझ्या कृतकर्मचि
परिणाम मला भोगलेच पाहिजेत. तेव्हां माझ्यासाठी आपण आपल्या
सान्या प्रपञ्चसुखावर लाठ मारलीत त्याप्रमाणेच आपल्यासाठी मला
माझ्या कीर्तिसुखावर आनंदानें पाणी सोडूं द्या. ध्या—ही आपली तलवार
परत ध्या आणि ज्ञाल्यागेल्या गोष्टी विसरून जाऊन आपण आतां
आपला उरलेला काळ सुखसंवादांत घालवूं या.

कृतान्तः : सुखसंवाद ! रत्नप्रभे, आतां या हतभाग्याच्या नशिवीं सुखसंवाद लिहिलेला नाहीं. माटोहावदल तूं मला क्षमा केलीस, मित्रोहावदल चंद्रकांतहि कदाचित् मला क्षमा करील. परंतु राष्ट्रोहावदल मला तुम्ही दोघंहि क्षमा करूं शकत नाहीं. इतकंच नाहीं तर साक्षात् करुणा-सागर परमेश्वरसुद्धां मला क्षमा करणार नाहीं.

रत्न० : पण आपल्या हातून राष्ट्रोह घडला आहे कुठे ? आपला जन्म कांहीं कांचनकुलांत झालेला नाहीं.

कृतान्तः : कांचनकुलांत माझा जन्म झालेला नसला तरी कांचनभूमीत माझा जन्म झाला आणि त्याच भूमीच्या अन्नावर माझा पिड पोसलेला आहे. गेल्या कित्येक पिढचा आम्ही कांचनालाच आपली पितृभूमि-आपली राष्ट्रभूमि मानीत आलों आहोत हें खरं नाहीं काय ? तेव्हां कांचनाच्या एवढचा दुधरं आपत्तीला कारण झाल्यावदल जग मला “राष्ट्रोही म्हणून दूषण दिल्याशिवाय कसं राहील ? वास्तविक कनकावतीवर स्वारी करण्याचा हुक्म माझ्या धन्यांनी मला फरविला तेव्हां त्याची अंमलवजावणी करण्याचा इश्कार करून मी आपल्या सेनापतिपदाचा राजीनामाच द्यायला पाहिजे होता. परंतु स्वार्थाच्या नाहीं तरी भ्रामक स्वामिनिष्ठेच्या नादांत फसून मी ही पातकी जबाबदारी विनतकार शिरावर घेतली आणि कांचनांना नेस्तनावूत करण्याच्या दुष्टे हेतून आज चार महिने मी माझ्या देशवंधु-भगिनीचे, आपल्या कुळाच्या आथयदात्यांचे-उपकारकर्त्यांचे अमानुष हाल केले ! तेव्हां मी आपल्याला निर्दोषी म्हणून कोणत्या तोंडांन म्हणून शकते ?

रत्न० : स्वामिनिष्ठा आणि स्वजननिष्ठां या दोन तत्त्वांत लटा उत्पन्न झाला म्हणजे पुष्कळदां अशी फसगत होतेच, त्याला काय करायचे ?

कृतान्तः : फसगत होतेच ? मग रत्नप्रभे, तुझी अशी फसगत कां झाली नाहीं ? तूं एक अजाण अबला होतीस. विकट धर्मसंकटांचा अचूक निर्णय लावण्याचं तुझ्या अंगांत सामर्थ्य नव्हते. पण आपल्या राष्ट्राच्या स्वातंत्र्य-रक्षणासाठीं मानवी जीविताचं सारसर्वस्व जे प्रेम त्याच्यावर तूं तिलांजलि दिलीस, आपल्या राष्ट्राच्या जीवितरक्षणासाठीं प्रेममय जीवनाचा मूलाधार जे शील त्याचा संन्यास करण्यास तूं तयार झालीस ! तेव्हां आपल्या पुरुषत्वाचा अभिमान बाळगिणाऱ्या माझ्यासारख्याने ‘अशी फसगत होतेच’ असं रडगांग गळज आपली चामडी बचावण्याचा नीच प्रयत्न करण्यांत अर्थ काय ? रत्नप्रभे, लहानपणीं आपण तिघांनीं आपल्या राष्ट्राकरितां सर्वस्वावर तिलांजलि देण्याची अनेकवार प्रतिज्ञा

केलेली तुला आठवत असेल, पण ती प्रतिज्ञा आज तुझ्यावांचून दुसरी कोणी इमानें इतवारे पाळली आहे ? चंद्रकांत तिच्यापासून ढळला, मीहि तिच्यापासून भ्रष्ट झालो. व्यर्थ आम्हीं दोघे पुरुषजातींत पैदा झालो आणि आपल्या नादानपणानें पुरुषजातीच्या कीर्तीला काळिमा फांसला ! धिःकार-धिःकार असो मला आणि माझ्या पावित्र्यशून्य पापी पराक्रमाला ! माझ्यासारखा अधमाघम राष्ट्रद्रोही पापी चांडाळया जगांत जिवंत नांदण्यपेक्षां एकदम मृत्यूच्या दावेखाली रगडला जाऊन त्याचं नांवनिशाणहि जगाच्या पाठीवर न रहाणं शतपटीनं चांगलं !

रत्न० : सूर्यकांत, आपल्या मनोवृत्ति आज फारच प्रक्षुब्ध झालेल्या आहेत !

कृतान्त : आणि त्या होणारच. कारण रत्नप्रभे, तुला कल्पना नाहीं, पण या क्षणाला मी मृत्यूच्या उंवरठचावर उभा आहें-आणि जीं पापं माझ्या हातून घडून नयेत म्हणून मी सारा जन्म जपलों तीं या अशा ऐन तिर्वाणीच्या प्रसंगीं विकारवशतेने माझ्या हातून घडून माझी सर्वं तपशचयर्य घुळीला मिळाल्यामुळे माझ्या अंतःकरणाला असह्य यातना होत आहेत.

रत्न० : आपल्या या बोलण्याचा मला नीटसा उलगडा होत नाहीं !

कृतान्त : रत्नप्रभे, आमच्या दरवारांत माझा उत्कर्ष सहन न होणारे काळसर्प वावरत असून त्यांनी दरवारच्या कानाला चावा घेऊन माझ्याविरुद्ध भयंकर वादळ उत्पन्न केलं आहे आणि चार महिन्यांहून अधिक काळ लोटून गेला असतांनाहि कनकावती उधवस्त करून कांचनकुलाचा मी समूळ विध्वंस केला नाहीं म्हणून मला लांचखाऊ ठरवून राजद्रोहाच्या आरोपाखालीं दरवारने मला देहान्तशासन फर्माविलं आहे.

रत्न० : आपल्या निःसीम स्वामिनिष्ठेचं अखेरीस हेच फळ काय ?

कृतान्त : स्वकीयांशीं वेमान होऊन परक्यांचं दास्य पत्करणाऱ्या माझ्यासारख्या गुलामांची शेवटीं अशीच दुर्गति होत असते. पण फांसा हातांतून निस-ठल्यावर डाव उलटा पडल्याचं दुःख करीत बसण्यांत अर्थ काय ? मला माझ्या कृतकर्माचं प्रायशिच्छ भोगलंच पाहिजे. सूर्योदयापूर्वी माझे दुष्मन मला गिरफदार करून राजधानीला नेतील आणि तेथें राजद्रोही म्हणून मांगांच्या हातून माझा शिरच्छेद करविण्यांत येईल. तेव्हां त्यांच्या हातून मारला जाण्यापेक्षां ज्यांचा मी खरोखरच महान् अपराधी आहें त्यांच्याच हातून मरण पत्करण्यास मी तयार कां होऊं नये ?

रेत्न० : तर मग चला—माझ्यावरोवर कनकावतीस चला. तेथें आपले न्यायाधिकर्त्ता
आपला काय तो न्याय करतील.

कृतान्त : त्याला माझी तयारी आहे. लागतोच मी वेषांतराच्या तयारीला—
(पडदा पडतो.)

अंक दुसरा समाप्त



अंक तिसरा

(चंद्रकान्ताच्या वाड्यांतील एक भाग)

चंद्र० : स्त्रियांचं चरित्र देवादिकांनाहि अगम्य असतं असं म्हणतात ते अक्षरशः खरं आहे. देशभक्तीचं अवसान अंगांत आणून आपली व्यभिचाराची हैस पुरबून घेण्याची ही अजव शक्कल पुरुषांच्या मेंदूत कधीच पैदा क्षाली नसती.

नरेंद्र : सरकार, आपण बाईसाहेबांसंवंधानं असे दुष्ट शब्द बोलून लागलांत म्हणजे आमच्या जिवाला चटके वसू लागतात.

महेंद्र : व्यभिचाराचीच हैस त्यांना पुरवायची असती तर त्यांना हाच प्रसंग कशाला हवा होता ? याहून अन्य प्रसंगीहि त्यांना तसं सहज करतां आलं असतं—आणि त्यांनी तें सहज केलंहि असतं.

चंद्र० : आणि केलं नसेल म्हणून कोणी हमी ध्यावी ? माझ्या पाठीला कांहीं डोळे नाहींत—

कृष्ण० : चंद्रकान्ता, तुझ्या पाठीला डोळे नसले तरी जगदीशाच्या पाठीलाच काय पण रोमरोमाला डोळे आहेत आणि ते सर्व डोळे रत्नप्रभेचं शुद्ध आचरण कालाच्या प्रत्येक मुकामावर स्पष्ट पहात आले आहेत. या वाड्यांतीलच काय पण या नगरांतील क्षाडून सान्या माणसांना, पशूंना, पक्ष्यांना, इतकंच काय पण सान्या सजीवनिर्जीव सृष्टीला रत्नप्रभेच्या पावित्र्यावद्दल तूं सवाल टाक आणि त्यांपैकी एकानंहि जर तिच्या वर्तनावद्दल आपली सांशक वृत्ति एक क्षणमात्र प्रकट केली तर तूं या म्हातान्याला काय वाटेल ती शिक्षा सांग—मी ती मोठ्या आनंदानं पत्करीन. पण बाबारे, त्या निरपराधी माउलीवर अशी निरर्थक आग पाखडून पापाचा धनं होऊं नकोस. आज नाहीं तरी उद्यां परमेश्वरापुढे तुला याचा जाव द्यावा लागेल.

चंद्र० : चूप वसा. परमेश्वराचं पवित्र नांव उच्चारतांना तुमच्या पापी जिव्हेला लाज कशी वाटत नाहीं ? स्वतः पापाच्या कर्दमांत जन्माला आलांत आणि आपल्या संतानालाहि पापाच्या खाईत जाळून खाक केलंत. खरं

पाहिले तर तुमच्यासारख्या अपत्यभक्षकाला आपला वाप म्हणण्याची सुढां मला लाज वाटते. तुम्ही-बाबा, तुम्हीच या सर्व अनथाला कारण झालां आहांत. तुमच्या मस्तकांत सांठलेल्या उकिरडचांतून जर देश-भवतीचा विषारी दुर्गंध पैदा झालो नसता आणि तुमच्या या अमंगल अभद्र वाणीनं ती घाण या माझ्या घरांत पसरली नसती तर मोझ्या पत्नीला-त्या पापभीरु महापतित्रेला-पतीची आज्ञा लाथाडून आपल्या पावित्र्याची अशी धूलधाण उडवून घेण्याची दुर्वुद्धि कधीच सुचली नसती !

कृष्ण० : तुझं म्हणणं अगदी वरोवर आहे. या सर्व अनथाच्या मुळाशी माझीच दुर्वुद्धि कारण आहे यांत तिळमात्राहि शंका नाही. मी जर तुझ्या पत्नीला हा शीलसंन्यासाचा प्रत्यक्ष नसला तरी अप्रत्यक्ष उपदेश केला नसता तर तिच्याकडून हें साहस केव्हांहि झालं नसतं हें मलाहि मान्य आहे. पण असं असूनसुढां तूं चोराला सोडून संन्याशालाच सुळावर चढवायला तयार झाला आहेस याल काय म्हणावं ? खरं पाहिलं तर या अनथावदल तुला जे कांहीं शिव्याशाप दायचे असतील अगर जे कांहीं शासन करायचं असेल तें तूं मला केलं पाहिजेस. पण तें सोडून त्या विचाऱ्या निर्मल मनाच्या निरपराध पोरीवर भलतेसलते घाणेरडे आरोप लावून तूं आपल्या मनाचं हलकेपण जगाला दाखवित सुटला आहेस याला काय म्हणावं ?

चंद्र० : ती माझी वायको आहे आणि तिच्यासंबंधानं वाटेल तें बोलण्याचा मला पूर्ण अधिकार आहे.

कृष्ण० : असेल-पण त्याचा दुरुपयोग करणं न्यायचं नाहीं. बाबारे, असं अलौकिक दिव्य स्त्रीरत्न प्राप्त होण्यास पूर्वजन्मीचं महत्पुण्य पदरीं असावं लागतं, समजलास ?

चंद्र० : समजलों. पण बाबा, दुर्देवानं माझं हें महत्पुण्य फळाला आलं असतांना आपण आपल्या महत्पापानं त्याला मध्येच कापून काढून माझी अशी नागवण केलीत. बाबा-बाबा-आपल्या पोटच्या पोराच्या संसाराची अशी माती करून टाकतांना आपल्या पुत्रवत्सल अंतःकरणाला कांहीच संकोच वाटला नाहीं का ? बोला—

कृष्ण० : मुला, मला मातृभूमीच्या सेवेप्रीत्यर्थ तुझ्याच काय पण कोणाच्याहि संसाराची होळी करतांना माझ्या या राष्ट्रनिष्ठ मनाला कधीहि कांहीच वाटलं नाहीं-आणि पुढेहि वाटणार नाहीं. आतां तुझ्या संसाराची अशी होळी झाली म्हणून तूं माझ्यावर शिव्याशापांचा सारखा वर्णाव चालविला

आहेस परंतु तुझ्या संसाराची वार्ताहि ज्या काळी जगाच्या कानीं पडली नव्हती त्या काळी मी माझ्या स्वतःच्या संसाराची अशीच राखरांगोळी करून घेतली आहे. चंद्रकांता मी किती मुलांचा बाप हीतों हें तुला माहीत आहे ना ? एक नव्हे-दोन नव्हे-सहा सूर्यांना मी जन्माला वातलं होतं. पण आज माझे ते पांच छावे-पांच सिह कुठं आहेत ? आकाशमंडळांत प्रखर प्रकाशानं तळपणाऱ्या ग्रहगोलांनाहि आपल्या दिव्य तेजानं दिपवून टाकणाऱ्या त्या माझ्या दैदीप्यमान तांच्यांचा आज या पृथ्वीच्या पाठीवर कुठे मागमूस तरी आहें का ? चंद्रकांता, सांग-ते माझे पांच लाल कुठं हरपले ? ते माझे हिरे माझ्यापासून कोणी हिरावून नेले ? ते माझे तारे भरल्या अस्मानांतून एकाएकी कसे तुटून पडले ? ये-असा इकडे ये-त्यांची काय गति झाली तें मी तुला दाखवितों. चंद्रकांता, पहा-त्या समोरच्या मैदानांतील तुझ्या पांच बडील भावांची तीं पांच थडगीं पहा ! त्या-त्या पांच पवित्र मंदिरांत मी-या कृष्णकांतानं-चंद्रकांताच्या संसाराची होळी करून टाकणाऱ्या त्याच्या कालरूपी निर्दय पित्यानं-त्या पांच रुद्रांची स्थापना केली आहे पहा आणि आतां आपल्या सभोंवार पसरलेल्या या विराटस्वरूपी जनताजनार्दनाला विचार कीं, या कृष्णकांतानं हे आपल्या काळजाचे तुकडे या भूमातेच्या गर्भांत, मृत्तिकेच्या आच्छादनाखाली, वर पाषाणांचं दडपण घालून, असे झांकून कां ठेवले ? काय ? त्याला ते नकोसे झाले होते ? त्याला त्यांचा वीट आला होता ? त्याला त्यांचा भार झाला होता ? नाहीं-नाहीं-नाहीं ! ते त्याला प्राणपेक्षांहि प्यार होते-नव्हे-ते त्याच्या जीविताचा साक्षात् आधार होते. पण असं असूनसुद्धां त्यानं त्यांचे प्राण असे वाचावर कां फेकून दिले ? त्याने त्यांच्या अमोल जीविताच्या दोऱ्या आयुष्याच्या प्रारंभाच्याच मुक्कामावर अशा निर्दयपणानं स्वतःच्या हातानं कां तोडून टाकल्या ? चंद्रकेंता, या चिकाच्या पडद्याआडून ते पहा-ते वैधव्याच्या राहून कायमचे ग्रासून टाकलेले पांच चंद्र दुःखाशू गाळीत आपला हा कठोर संवाद ऐकत आहेत. चंद्रकान्ता, या आपल्या मातृतुल्य बडील भावजयांच्या कोमेजून करपून रोलेल्या मुखकमलांकडे पहा ! स्वर्गांतील नदनवनांत क्रीडा करणाऱ्या या नक्षत्रदेवतांनी या भूलोकावर अवतरून तुझ्या भावांच्या गळचांत विवाहमाला अर्पण केल्या आणि माझ्या या कालमंदिराचा उंवरठा ओलांडला तेव्हां यांची हीं भालपटलं आजच्यासारखीच पांढरी फटफटीत दिसत होतीं असं का तुला वाटतं ? नाहीं-नाहीं. चंद्रकान्ता,

हिंयामाणकांच्या वटुमोल अलंकारांहूनहि अनंतपटीने मूळवान असे कुंकुमाचे परममंगल सौभाग्यतिलक या माझ्या कन्यकांच्या लोकोत्तर सौंदर्यनिं लकाकणाऱ्या या भालमंडलावर मंगलाच्या मंगल रक्तिमेने तळपत होते. पण आज-आज-चंद्रकान्ता, त्यांचा कुठे ठावटिकाणा तरी आहे का? कोणी-कोणाच्या क्रूर हातानं निर्धूणपणानं तीं पवित्र सौभाग्यचिन्हं अकालीं पुसून टाकलीं? या-या तुझ्या काळस्वरूपी अपत्य-भक्त पित्यानं या अनाय अबलांच्या सर्वस्वघाताचं हें अधोर कर्म केलं. यानं या निरपराध पोरीना वैद्यव्याच्या धगधगलेल्या होमकुंडांत निर्दयपणानं ढक्लून दिल! आणि तें कां? कशासाठीं? कोणता अधमाधम हेतु साधावा म्हणून? पण या कठोर सवालांचा जबाब मी तुला देत नाही. कारण आम्हां जिवंतांच्या पेक्षां मृतात्म्यांचीच साक्ष या बाबतींत अधिक महत्त्वाची आहे. तेव्हां जा—तुझ्यांत हिमत असेल तर त्या आपल्या भावांच्या पवित्र समार्थींजवळ जा आणि त्यांत विश्रांति घेत असलेल्या आपल्या वंद्यूना हांक मारून त्यांच्या पित्यानं आपल्या हातानं त्यांच्या अमोल जीविताचा असा भीषण अंत कां केला याचा जबाब त्यांनाच विचार—आणि ‘केवळ मातृभूमीसाठीं-केवळ मातृभूमी-साठीं-केवळ मातृभूमीसाठीं’ अशीं गगनाचा भेद करणारी प्रचंड गर्जना त्या पांचहि थडग्यांचीं कपाट फोडून एकदम-एका स्वरानं-एका निनादानं तुझ्या कानावर येऊन आदळली नाहीं तर या तुझ्या मानव-देहधारी राखसी बापाच्या देहाचे इथल्या इथें तुझ्या तलवारीने शतश: तुकडे करून कोल्हाकुऱ्यांपुढे वेलाशक फेकून दे. जा, त्या थडग्यांजवळ जा आणि आपल्या मनाची शंका फेडून घे.

चंद्र० : बाबा, त्या पांचांच्या जोडीला माझं सहावं थडगं आपण आपल्या हातांनी उभारलं असतं आणि रत्नप्रभेला या पांच देवतांच्या पंक्तींत वसविलं असतं तर मला त्यांत खरोखरच धन्यता वाटली असतीं. ते पाच मात्र देशभक्त होते आणि मी देशद्वौही आहें असे आपण खात्रीनं म्हणूं शकणार नाहीं. पण आपण देशाकरितां माझं बलिदान न करतां माझा खून पाडला आहे; आणि म्हणूनच माझ्या जिवाला या अशा प्राणांतिक वेदना होत आहेत.

कृष्ण० : नाहीं चंद्रकान्ता, मीं तुझा खून पाडला नाहीं—तझं बलिदानच केलं आहे—इतकंच नव्हे तर अत्यंत श्रेष्ठ प्रतीकं बलिदान केलं आहे. त्या पांचांना जर देवाच्या दरबारात स्थान मिळालं असेल तर तुला देवाच्या अर्धां-सनावर विराजमान होण्याचा मान मिळेल. बाबारे, एका मरणानं

मातृभूमीची सेवा करण्यापेक्षा प्रतिक्षणी येणाऱ्या लोकापवादाच्या अनंत मरणांनी मातृभूमीची आमरण सेवा करणारा अनंत पटीनीं श्रेष्ठ आहे. चंद्रकान्ता, या तुळ्या आत्मज्ञाची किंमत किती थोर आहे हे तुळ्या लक्षांत अजून कसं येत नाहीं याचं च मला मोठं गूढ पडलं आहे. ये—अंसाया खिडकीजवळ ये आणि या तुळ्या आत्मज्ञानं तुळ्या देशवांधवांचं तू आज केवळ कल्याण साधलं आहेस तें आपल्या डोळचांनी पहा. भयंकर उपासमारीनं मृत्यूच्या मुखांत जाऊन पडणारे हजारों देशवांधव पोटभर अन्न मिळाल्यामुळे आज कसे आनंदानं नाचत मुटले आहेत ते पहा. एक—त्या आनंदाच्या भरांत ते देवाचं नांव घेत नसून तुला आणि तुळ्या वायकोलाच धन्यवाद देत आहेत—तुम्हां दोघांचेच गुणानुवाद गात आहेत ऐक—ऐक —

चंद्र० : जळोत ते धन्यवाद आणि जळोत ते गुणानुवाद ! त्यापेक्षां लोकांचे शिव्याशाप यावेळीं माझ्या कानावर येऊन आदलते तर मला अधिक आनंद झाला असता. पण माझं नशीव तेवळं थोर आहे कुठे ? लोकांनी माझ्या वायकोच्या जारकमचि पोवाडे गावेत आणि मी मुदांडासारखे तें मुकाटचानं ऐकून घेत घेत नशिवाच्या नांवानं वोटं मोडीत वसावं एवढाच पुरुषार्थ आतां माझ्या अंगीं राहिला आहे. छे—यापेक्षां छातींत खंजीर खुपसून घ्यावा असं वाटतं. पण नको—थोडा वेळ मला थांवलंच पाहिजे. कदाचित् रत्नप्रभा त्या दुष्ट कृतान्ताच्या रक्तानं आपले हात माखूनहि परत येईल आणि माझ्या संतप्त जिवाचं समाधान करील. पण ती अजून कां येत नाहीं ? सूर्य इतका वर चढला तरी तिला इकडे परतावंसं बाटत नाहीं ?

(दोन तीन सेवक व कांहीं नागरिक प्रवेश करतात.)

१ सेवक : महाराज, देवी रत्नप्रभा नगरांत येऊन ठेपल्या आहेत.

चंद्र० : तिचे हात रक्तानं माखले आहेत ? तिच्या डोळचावर खुनाची नशा चढली आहें ?

२ सेवक : नाहीं—त्या शांत आहेत—प्रसन्न दिसताहेत !

चंद्र० : तर मग त्या चांडाळणीला नगरांत पाऊल टाकूं देऊं नका. वेशीवरूनच परत कृतान्ताच्या गोटाकडे हांकलून लावा. नाहींतर तिचा तावडतोव शिरच्छेद करून तिचं मस्तक नगराच्या वेशीवर टांगा आणि तिच्या त्या व्यभिचारमलिन पापी शरीराचे राईराईवडे तुकडे करून नगरावाहेर गिघाडांच्या पुढे फेंकून द्या.

३ सेवक : महाराज, काल रात्री मिळालेल्या अन्नाचं आकंठ सेवन करून सुप्रसन्न झालेल्या स्त्रीपुरुषांचे थवेच्या थवे सूर्योदयापूर्वीच देवी रत्नप्रभेच्या

स्वागतार्थ नगराच्या वेशीवर जमा झाले होते आणि अत्यंत आतुरतेन त्यांची मार्गप्रतीक्षा करीत होते.

चंद्र० : काय ? त्या जारिणीचं स्वागत ? तिची आतुरतेन मार्गप्रतीक्षा ?

१ सेवक : रत्नप्रभादेवी नगराच्या सीमेशी येऊन पोहोऱ्यांच आमचीसुद्धां वाट न पाहतां त्या लोकांनी वेशीचे दरवाजे उघडले आणि प्रचंड जयघोष करून त्यांचं भक्तिभावानं स्वागत केले.

चंद्र० : अरेरे ! त्या दुष्ट कृतान्ताच्या पापी अन्नानं कनकावतीतील सगळेच स्त्रीपुरुष रत्नप्रभेप्रमाणं भ्रष्ट आणि भ्रमिष्ट करून ठाकले अं ?

२ सेवक : नंतर गोपालकृष्णाच्या मंदिरांतून रथ आणून त्यांनी रत्नप्रभादेवींना त्यांत बसविले आणि प्रचंड मिरवणूक सुरु झाली.

चंद्र० : हाय हाय ! ज्या चांडाळणीला गाढवावर बसवून नगरांतून धिड काढायला पाहिजे होती तिची हे लोक रथांतून मिरवणूक काढताहेत ! हा या लोकांचा अध्यपात !

कृष्ण० : चंद्रकांता, हा लोकांचा अध्यपात नाहीं तर जनताजनार्दनानं रत्नप्रभेच्या आचरणावर जाहीरपणे दिलेला हा धर्मनिर्णय आहे. तूं तिला जारिणी म्हण-पापिणी म्हण-काय वाटेल ते म्हण-पण जनतेच्या रूपानं नटलेला सर्वसाक्षी परमेश्वर तिला महासाक्षीच मानणार-नव्हे-प्रत्यक्ष देवताच समजून तिची अशी अनन्यभावाने पूजाच करणार हे पकं लक्षांत ठेव. तेव्हां शहाणा असशील तर हा लोकनिर्णय पाहून अजून तरी शुद्धीवर ये आणि त्या पतिव्रतेच्या लोकोत्तर आत्मयज्ञाची अपशब्दांनी अशी विटंवना करण्याचं सोडून त्याचा गौरव करण्यासाठी आनंदानं सिद्ध हो.

चंद्र० : त्या जारिणीच्या जारकर्माचा गौरव मी या मुखानं प्राणांतीहि करणार नाहीं. लोक तिला खुशाल देवता मानून आपल्या डोक्यावर घेऊन नाचोत पण ती जर माझ्या अपेक्षेप्रमाणे त्या कृतान्ताची नरडी दांताने कडकडां फोडून परत आली नसेल तर मी तिला पापिणी व्यभिचारिणी समजून आपल्या लायेखालीच तुडविणार हे खास समजा. (पडवांत 'रत्नप्रभा देवीकी जय' असा जयघोष होतो.) रत्नप्रभेचा जयजयकार आणि तो माझ्या वाड्याजवळ ! छे-तिचा वृत्तान्त ऐकल्यावांचून मी तिच्या नांवाचा जयघोष इथं होऊऱ्यांदेणार नाहीं जा रे-हा जयघोष एकदम वंद करवा आणि लोक ऐकणार नाहींत तर तक्ताळ त्यांना कैद करा-

नरेंद्र : महाराज, रत्नप्रभादेवी वाड्यांत दाखल झाल्या वाटत !

चंद्र० : वाड्यांत दाखल झाली ?

कृष्ण० : होय-आलीच ही. ये-रत्नप्रभे, ये-हा तुझा सासरा तुला साक्षात् देवता मानून तुला वंदन करतो आहे. (रत्नप्रभा येते.)

चंद्र० : वस्-माझ्यासमोर हिचा असा बडेजाव कराल तर ते मी अणमात्रहि वरदास्त करणार नाही. रत्नप्रभे, अशी माझ्यासमोर येऊन उभी रहा -

रत्न० : जशी आपली आज्ञा-

चंद्र० : रत्नप्रभे, तुझे हात दाखवते माझ्या अगदी समोर घर-(ती तसें करते. पाहून) काय ? याच्यावर रक्ताचा एक थेंबहि दिसत नाही ?

रत्न० : रक्ताचा ? कोणाच्या रक्ताचा ?

चंद्र० : कृतान्ताच्या - तुझ्या पातिक्रत्यावर झडप घालूं पाहाणाऱ्या त्या सैतानाच्या -

रत्न० : कसा दिसणार ? मी कांहीं मारेकरी म्हणून कृतान्ताचा खून पाडण्यासाठी त्याच्या गोटांत मेले नव्हते.

चंद्रकांत : रत्नप्रभे, शत्रूच्या घरांत स्त्रिया खून पाडण्यासाठी शिरत नसल्या तरी त्याच्या रक्तानं हात माखळ्यावांचून आपल्या अब्रूनिशीं त्यांना वाहेर पडतांच येत नाहीं.

रत्न० : शत्रू यज्यांना वलात्कारानं वश करूं पहातो त्या स्त्रियांना आपल्या पातिक्रत्य रक्षणासाठीहैं साहस करावं लागतं. परंतु मला कांहीं कृतान्तानं वलात्कारानं आपल्या गोटांत ओढून नेलं नव्हतं. मी आपण होऊन आपखुपीनं त्याच्या गोटांत गेले होतें-आणि तीसुद्धा आपली अब्रू रक्षण करण्याकरितां गेले नव्हते तर त्याच्या पाथावर आपल्या अब्रूचं वलिदान करण्यासाठी गेले होतें. मग माझे हात त्याच्या रक्तानं माखलेले कसे दिसणार ?

चंद्र० : अरेरे ! जें ऐकायला नको होतं तेंच ऐकण दुर्दैवानं माझ्या कपाळीं आल ! हे शब्द नहेत तर माझ्या छातीत खुपसलेल्या या पोलादी सुन्या आहेत. आपल्या अधोर दुराचरणाची प्रीढी इतक्या वेशरम दिमाखानें आजपर्यंत एकाहि स्त्रीनं कधीं मिरविलेली नसेल ! शत्रूच्या पायाशीं अब्रूचं वलिदान आणि तेहि आपखुपीनं ! हर हर ! स्त्रियांच्या दैवी अंतःकरणाची केवडी अधोगति ही ! देवा, या अमंगल प्रकरणाचा शेवट आशा अपमानास्पद अध्यःपतनांतच तुला करायचा होता तर आतांपर्यंत हें दुःखमय जीवित माठ्या आणेनं धारण करण्याचा मोह तूं माझ्या बृद्धीला कां पाडलास ? मला वाटलं होतं, ही आपल्या या अप्रतिष्ठबद्दल आपल्या शत्रूवर भयंकर सूड उगवून परत येईल आणि हिला त्याच्याकडे जाऊ दिल्याबद्दल माझ्या मनाला समाधान वाटेल. परंतु माझी ती आशा आतां सर्वथैव फोल ठरली. मी मूर्ख ठरलों-पागल ठरलों. आपली बायको आपण होऊन आपल्या हातांनीं

शत्रूच्या रंगमहालांत ढकलणारा नादान नामर्द तो हा असं म्हणून सगळं जग आतां माझ्या तोंडावर थंकेल ! अरेरे ! काय ही माझी शोचनीय अवस्था !

रत्न० : महाराज थोडे शांत होतील तर-

चंद्र० : शांत-शांत होऊं ? रत्नप्रभे, या अंतःकरणात दुःखाचा एकच हलकल्लोळ उसळलेला असतांना मी शांत होणं शक्य नाहीं. जिच्या दिव्य सद्गुणांची एका क्षणांत अशी धुलधान उडालेली पाहून माझ्या जिवाचा भडका उडाल्यास त्यांत आश्चर्य काय ? रत्नप्रभे, परमेश्वरसाक्ष या क्षणापर्यंत मी तुला सद्गुणांची खाण-पावित्र्याची साक्षात् प्रतिमा समजत होतों आणि प्रत्यक्ष परमेश्वराच्या ठिकाणी जो पूज्यभाव मानवी अंतःकरणात नाहूं शकतो तो-माझी आज्ञा उल्लंघन तू कृतान्ताच्या छावणीत गेलेली असताहि-तुझ्यासंबंधानं माझ्या अंतःकरणंत या क्षणापर्यंत वास करीत होता. परंतु आतां मला तुझ्यासंबंधानं इतका तिरस्कार वाढूं लागला आहे कीं मला तुझ्या या पापाने घट झालेल्या अमंगल मुखाचं दर्शन-सुद्धा घेववत नाहीं.

रत्न० : खरा प्रकार ऐकून वेण्यापूर्वीच महाराजांनी आपल्या क्रोधाला अनावर होऊं दिल्यामुळे त्यांच्या जिवाला या प्राणांतिक वेदना होत आहेत. पण खरा प्रकार कळल्यावर-

चंद्र० : रत्नप्रभे, नुसत्या कल्पनेन माझ्या मनाला होत असलेला हा त्रास पाहून तुझ्या राक्षसी हूदयाला संतोष वाट नाहीं-प्रत्यक्ष सत्यकथनानं त्याची शाकलं करून टाकून त्याला पार मारीत मिळून टाकावं अशी तुझी इच्छा आहे ?

रत्न० : नाहीं-अशी माझी विलकुल इच्छा नाहीं आणि माझी पक्की खात्री आहे कीं, खरा प्रकार कळल्यावर आपण म्हणतां तशी स्थिति होणारही नाहीं. मात्र महाराजांनी भलत्याच तर्कंकुतकीच्या भोंवऱ्यांत सांपडून आपल्या चित्ताचा पहिल्यापासून असा व्यर्थ क्षोभ करून घेऊ नये.

चंद्र० : ठीक आहे-बोल-त्या चांडाळानं तुझी काय काय विटंबना केली तें एकदम सांगून टाक म्हणजे यांच्या पेत्यांतील हा तळाचा गाळ एकदांचा चाटून-पुसून माझ्या या हतभागी जिवाचं मी सार्थक करून घेतों.

रत्न० : महाराज, शांत व्हा. त्या उदार पुरुषानं माझी कांहींच विटंबना केली नसून मी इथून जशी निष्कलंक गेले तशी त्याच्या गोटांतून इथं निष्कलंकच परत आले आहे.

चंद्र० : काय ? त्या सैतानानं तुझी विटंवना केली नाहीं ? तुझ्या पाविच्याला पापकमिचा कलंक कांसला नाहीं ?

रत्न० : नाहीं. त्यानं माझ्याशीं कोणत्याहि प्रकारचं दुर्वर्तन केलं नाहीं. एवढंच नव्हे तर त्यानं मला उद्देशून अमंगल असा एक शब्दहि उच्चारला नाहीं.

चंद्र० : खोटं-साफ खोटं बोलतेस तूं हें. संबंध रात्र आपल्याजवळ एकांतांत ठेवून घाणेरडा शब्दसुद्धां न उच्चारतां तो तुला जशीच्या तशी निष्कलंक परत पाठवील हें शक्य कसं आहे ?

रत्न० : महाराज, मी बोलतें यांत परमेश्वरसाथ एक अक्षरहि खोटं नाहीं. त्यानं माझी विटंवना तर केली नाहींच पण उलट त्यानं माझा गौरवचा केला.

चंद्र० : रत्नप्रभे, कृतान्त म्हणजे कांहीं कोणी देव नाहीं. तुझ्यामाझ्यासारखा एक दुबळा मनुष्यप्राणीच आहे. पण छे-मनुष्यप्राणी तरी कुठला ? साक्षात् राक्षस आहे आणि स्त्रियांना अष्ट करण्यासंवंधानं जगांत त्याच्या नांवाचा चौकेर ढळा वाजत आहे. तेव्हां तुझ्यासारखी लावण्यलतिका एकान्तांत त्याच्या तावडींत सांपडल्यावर तो सैतान आपली राक्षसी कामवासना तृप्त करून घेतल्याशिवाय कसा राहिला असेल ?

रत्न० : नाहीं—महाराज, आपण समजतां तसा कृतान्त नरराक्षस नाहीं, सैतान नाहीं. तो एक देव आहे.

चंद्र० : देव आहे ? कृतान्त हा देव आहे ? अरेरे ! त्यानं या थेरडच्याप्रमाणं तुझ्यावरहि मोहिनी टाकली आणि तुला आपली सुतिपाठक बनवून परत पाठविली ! छे-छे-रत्नप्रभे, एका रात्रींत तुळा केवढा भयंकर अध्यपात झाला हा ! चांडाळणी, ज्यानं तुझ्या पातिक्रत्यावर असा राक्षसी दरवडा घालून तुझ्या उभय कुलांची कीर्ति धुळीला मिळविली आणि तुझ्यावर प्राणापेक्षांहि प्रेम करणाऱ्या तुझ्या पतीला जगांतून उठविलं त्या अधमाधम नरराक्षसाला तूं देव म्हणतेस, तेव्हां आतां काय म्हणावं ? खरोखर, स्त्रिया जारिणी बनल्या म्हणजे त्यांची मजल कोठवर जाईल आणि कोठवर नाहीं याचा कांहीं नेम सांगतां येणार नाहीं. काल संध्याकाळचीच गोष्ट—तूं त्या सैतानाला त्याच्या कूर राक्षसी निर्देशपणा-बद्दल शिव्याशाप देत होतीस आणि आतां पुरे चार प्रहर उलटून गेले नाहींत तोंच त्याच्या पापी शरीरस्पर्शीच्या नजेनं धुंद होऊन एखाच्या वाजारवसवीप्रमाणे त्याची प्रत्यक्ष आपल्या पतीसमोर निर्लज्जपणानं स्तुतिस्तोत्रं गात सुटली आहेस ! अरेरे ! रत्नप्रभे, व्यभिचाराच्या विषपाचा अंमल तुझ्या मनावर इतका कसा चढला हेच मला कळत नाहीं.

रत्न० : महाराज, आपण आपल्या जिवाचा हा व्यर्थ संताप करून घेत आहांत. आपल्याशीं खोटं बोलून मला काय मिळवायचं आहे ? शत्रूच्या गोटाकडे जाण्यासाठी आपल्या पायांचं अखेरचं दर्शन घेऊन मी या वाढ्याच्या उंबरठ्यावाहेर पाऊल टाकलं त्याच वेळी मीं आपल्यासकट सर्वस्वाला मुकळे आहें, आणि आतां मी कितीहि खोटं बोलले तरी त्यामुळे माझं गेलेलं वैभव परत मिळण्याची मला आता मुळीच आशा राहिलेली नाहीं. मग उगाच खोटं बोलून मी आपणांला कशासाठीं फसवू ? त्यांत मला काय लाभ ?

चंद्र० : कां ? लाभ कां नाहीं ? तुझ्या असत्य भाषणावर विश्वास ठेवून, तू जारीणी असून सुद्धां लोकांनी तुझी महापतिव्रतांत गणना केली तर तुझी कीर्ति जगाच्या इतिहासांत अजरामर होऊन राहणार नाहीं काय ?

रत्न० : पण लोकांना सत्यासत्यनिर्णयाचं सामर्थ्य नाहीं असं आपण कां मानतां ?

चंद्र० : कां मानतां ? रत्नप्रभे, तुझ्या जारकमर्विर मिळालेल्या अन्नाचे मिधे वनून ज्यांनी स्वर्गातून उत्तरलेल्या एखाद्या देवतेप्रमाणे तुझा सत्कार केला आहे आणि तुझ्या अवोर पापकर्माचा आत्मयज्ञाच्या नांवानं न भूतो न भविष्यति असा गौरव चालविला आहे अशा या ओशाळ्या अजागळांना सत्यासत्यनिर्णयाची अवकल आहे असं कोण मानील ? त्यांचीं पोटं भरलीं-त्यांचा तळिराम गार झाला ! आतां सत्याला असत्य आणि असत्याला सत्य म्हणायलासुद्धां त्यांच्या जिभांना शरम वाटायची नाहीं.

रत्न० : महाराज, आपण हा परमपूज्य जनताजनार्दनाचा अपमान करीत आहांत !

चंद्र० : रत्नप्रभे, या तुझ्या मुद्राड जनताजनार्दनाला अपमानाची चाड आहे कुठे ? याच्या अंगांत जर थोडाहि स्वाभिमान असता तर यानं तुला कृतान्ताच्या गोटांत जाऊंच कां दिलं असतं आणि तुझ्या व्यभिराचानं भष्ट झालेल्या या पापी अन्नाला प्राणांच्या आशेनं स्पर्श कां केला असता ? पण थांव. या लोकांच्या नादानपणाचा तुला मी आतांच प्रत्यय आणून दाखवितों. लोकहो, रत्नप्रभेनं सांगितलेल्या हकीकतीवर आपल्यापैकी कोणाचा तरी विश्वास बसतो आहे काय ? जिच्या लोभानं त्या कृतान्तनं आपला एवढा अमानुष छळ केला तीं आपण होऊन त्याचे दुष्ट मनोरथ पूर्ण करण्यासाठीं त्याच्या विलासमंदिरांत जाऊन त्यांच्या पर्यंकावर आहूढ झाल्यावर तों तिचीं विटंबना केल्याशिवाय तिला आपल्या घरीं गेली तशी परत पाठवील हें तुम्हांला शक्य तरी वाटत का-बोला ! वाघाच्या गुहेत शिरलेली हरिणी कधींतरी जिवंत आली

आहे का ? तुमच्यापैकीं एका माणसाला जरी हिनं सांगितलेली हकीकत खरी वाटली तरीदेखील हिच्या मुखांतून निघालेलं अक्षरन् अक्षर खरं मानायला आणि हिला निष्कलंक मानून हिचा स्वीकार करायला मी तयार आहें. (थांवून) कां ? तुम्ही बोलत कां नाहीं ? तुम्हांला सत्यासत्याची निवड करतां येते ना ? तुम्हांला मानापमानाची चाड आहे ना ? मग तुम्ही असे दगडासारखे स्तव्ध कां उभे राहिलांत ? आतांपर्यंत हिच्या प्रचंड जयजयकारानं आकाशमंडलाचा भेद करणाऱ्या तुमच्या जिब्बा आतां माझ्या एका साध्या आणि सरळ प्रश्नावरोवर एकदम वंद कां पडल्या ? तुम्हांला मृत्युमुखांतून सोडविणारी तुमची लोकोत्तर देशभक्त देवता सत्यवादिनी आहे असा विश्वास तुम्हांला वाटतो काय ? बोला-

१ नाग० : (हळूच) मला वाटत, यांनी सांगितलेली हकीकत खरी असली पाहिजे.

चंद्र० : तुम्ही कांहीं तिथं प्रत्यक्ष हजर नव्हतां; मग तुम्ही हा तकं कशाच्या आधारावर करूं शकतां ?

कृष्ण० : हे तिथं हजर नव्हते तसा खरा प्रकार पहायला तूंहि तिथं हजर नव्हतास, मग ही सांगते ती सर्वं हकीकत खोटीच आहे असं म्हणायला तुला तरी - आधार काय ?

चंद्र० : आपण मध्यें तोंड का घालतां ? मी कांहीं आपल्याशी बोलत नाहीं

कृष्ण० : तूं माझ्याशीं बोलत नसलास तरी मला तुझ्याशीं बोलायचं आहे. ज्या साध्वीच्या तोंडून यटूत सुढां कधीं एक शब्दहि खोटा निघालेला नाहीं, तिच्यावर असत्यभायणाचा आरोप करणं हा शुद्ध जुलूम आहे.

चंद्र० : हा जर जुलूम असता तर या ठिकाणीं जमलेल्या या लोकांनी माझा निषेध कां केला नसता ? यांच्यावर तिचे अगणित उपकार झाले आहेत - यांना आणि यांच्या वायकामुलांना तिनं प्राणसंकटांतून सोडवलेलं आहे. मग यांना तिची खाही देण्याला काय हरकत आहे ?

कृष्ण० : ते विचारे गरीब लोक तुझ्या वेफाम रागाला भिक्कन गेले आहेत. परंतु त्यांचीं तोंडं भीतीनं वंद झालेली असलीं तरी त्यांचीं अंतःकरणं कांहीं तिच्याविरुद्ध खात्रीनं बोलूं शकत नाहींत. रत्नप्रभेचा प्रत्येक शब्द खरा आहे अशीच या ठिकाणीं जमलेल्या प्रत्येक माणसाची मनोदेवता त्याला खाहीं देत आहे, अशी माझ्या दिलाची बालंवाल खात्री आहे.

चंद्र० : वरोवर आहे. तुमच्या दिलाची तशी बालंवाल खात्री असणारच. तुम्ही हिचे साथीदार - हिचे गुरु - हिचे मार्गदर्शक आहांत. तुमच्याच उपदेशाला गाळून हिनं हें महत्पुण्य संपादन केलेलं आहे. तेव्हां हिच्या खरेपणाची साथ तुम्ही देणारच. वावा, जन्माला घालून वापाचा अधिकार

मिळविला आहांत म्हणून हे तुमचे सगळे थेर मला नाइलाजास्तव मुकाटचाने सहन करावे लागत आहेत. नाहींतर माझ्या संसारसुखाचे असे धिडवडे करणाऱ्या सैतानाला तलवारीच्या एका वारासरशी मी नरकलोकाचा मार्ग दाखविला असता.

कृष्ण० : आणि मीहि पुत्रस्नेहाला बळी पडल्यामुळेच या महापतिव्रतेचा होत असलेला हा उपमर्द मुकाटचाने डोळचांनी पहात आणि कानांनी ऐकत स्वस्थ हांत जोडून इर्थ एखाद्या पाषाणासारखा उभा आहें. नाहींतर या पतिव्रतेचा असा अपमान करणाऱ्या नराधमाची मानगुटी अशी उसासारखी पिढून या जमिनीवर मी रक्ताचा सडा घातला असता.

चंद्र० : आपली काय ताकद होती तसं करण्याची ? ही माझी वायको आहे आणि हिची वाटेल तशी अप्रतिष्ठा करण्याचा मला पूर्ण हक्क आहे.

कृष्ण० : कोण म्हणतो पत्नीची अप्रतिष्ठा करण्याचा पतीला हक्क आहे म्हणून ? वायको म्हणजे कांहीं परसांतली कांकडी नाहीं. ती पुरुषाची अधींगी आहे आणि तिला त्यानं आपल्या बरोबरीच्याच नात्यानं वागविलं पाहिजे.

चंद्र० : ही अधींगी ? नवऱ्याला लाथाडून त्याच्या कटूद्या दुस्मानाच्या अंगाला विलगणारी ही अवदसा अधींगी ? आणि हिला मी बरोबरीच्या मानानं वागविलं पाहिजे ? शक्य नाहीं. जिनं माझा शब्द लाथाडला, माझी आज्ञा लाथाडली तिला मी लायेखालीच तुडविणार !

कृष्ण० : असं ? तर मग आतां यापुढं तिला अपमानास्पद असा एक शब्द तोंडांतून काढ आणि परिणाम काय होतो तो पहा.

चंद्र० : परिणाम तो काय होणार ? नाहींतरी आतां माझ्या संसाराची राख-रांगोळीं ज्ञालेलीच आहे मग तुमची तरी भीति वाळगिण्याचं मला कारण काय ? वस्-आतां यापुढं तुम्ही माझे वाप नाहीं आणि मी तुमचा मुलगा नाहीं आणि यापुढं तुम्ही माझ्या भानगडींत पडलांत तर आपल्या तलवारीनं तुमची गर्दन उतरायला मी विलकुल कमी करणार नाहीं. तेव्हां आतां यापुढं मध्येच तोंड घालून भलताच प्रसंग आणू नका. रत्नप्रभे, तूं कितीहि किंशोष केलास तरी तुझ्या एका शब्दावरहि विश्वास ठेवायला मी तयार नाहीं. कोणत्याहि कारणाने कां होइना, परंतु तूं परद्वार करून पातिव्रत्याचा भंग केला असल्यामुळे पति या नात्यानं तुला देहान्तशासन करण्याचा माझा कृतसंकल्प ज्ञालेला आहे-आणि मी तो आतांच्या आतां पुरा करणार आहें. तेव्हां चल-आपल्या पापाचं प्रायशिच्छत भोगायला तयार हो.

रत्न० : ही मी तयार आहें. काढा कमरेची तलवार आणि उतरवा ही गर्दन—
(त्याच्यापुढे मान करते.)

२ नाग० : आमच्या प्राणसंकटांतून आमची मुक्तता करणाऱ्या या महासाध्वीला
आम्ही अशी हक्कनाक मरूं देणार नाहीं. प्रथम आमचं रक्त या ठिकाणी
सांडेल आणि नंतरच या माउलीच्या केंमाला आपण धक्का लावूं शकाल.

चंद्र० : पण तुमचा या प्रकरणांत संवंध काय ?

३ नाग० : ही आमची माता आहे. तेव्हां हिच्याकडे वांकडचा नजरेन नुसतं
पहाण्याचं साहस तुम्ही कराल तर या आमच्या तलवारी—(तलवारी
उपसून तिच्या सभोंवतीं उभे राहतात.)

रत्न० : वांधवहो, असा अविचार करूं नका. पतीच्या हातून मरण प्राप्त होणं
हें पतिव्रतेचं परमभाग्य आहे. माझ्यावृद्ध आपणांला जर थोडीहि
सहानुभूति वाटत असेल तर आपण या माझ्या भाग्याच्या आड
येऊं नका.

२ नाग० : नाहीं. आपण आपल्या अद्वितीय आत्मयज्ञानं आमचे प्राण वाचविले
आहेत तेव्हां आपले प्राण वांचविणं हा आमचा धर्म आहे आणि तो
आम्ही पाळणारच.

रत्न० : इतरांच्यापासून माझ्या प्राणांचं रक्खण करणं हा कदाचित् तुमचा धर्म
असेल. पण या प्राणावर ज्यांची सत्ता आहे त्यांच्यापासून हे प्राण
वांचविण्याचा तुम्हांला कोणत्याहि प्रकारचा हवक नाही.

कृष्ण० : (गहिवरून) मुली, केवळ हें तुझे थोर मन ? हा माझा जीव तुझ्यावरून
ओंवाळून टाकावासा वाटतो. तूं निष्कलंक आहेस यावद्दल माझ्या
मनाला तिळमात्रहि जंका नाहीं. तथापि याच्या म्हणण्याप्रमाणे कृतान्तानं
तुला भ्रष्ट केली असती तरी सुद्धां या म्हातान्याने तुला आपल्या
मस्तकावर धारण केली असती. आपल्या मातृभूमीसाठीं आपल्या
शीलाचा संत्यास म्हणजे केवढा थोर त्याग हा ! खरं पाहिलं तर तूं
केलेल्या या अलौकिक आत्मयज्ञावृद्ध या तुझ्या नवन्यानं तुझा गोरव
करायला पाहिजे होता. परंतु याच्या स्वार्थाध कामलोलुप हीन दृष्टीला
या तुझ्या अद्वितीय आत्मयज्ञाची किमतच कळत नाहीं, त्याला काय
करणार ? पण जाऊं दे तें. आपल्या पतीच्या हातून आपल्याला मरण
यावं अशी तुझी इच्छा आहे—ठीक आहे. या तुझ्या इच्छेच्या आड मी
किंवा हे तुझे बांधव येऊं इच्छीत नाहीं. परंतु आमच्या डोळ्यांना
तुझा असा अन्यायाने होणारा वध पाहवणार नाहीं. तेव्हां आम्ही सगळे
आतां वाहेर निघून जातों आणि मग—

१ नाग० : म्हणजे ? यांना अंशा अवस्थेत सोडून आपण इथून निघून जायचं ?

कृष्ण० : होय. या मंहापत्रिवरेच्या शब्दाचा मान ठेवणे वै आपले कर्तव्य असल्यामुळे आपणांला इथून वाहेर जाण भागच आहे. इथं यांवून गोष्टी भलत्याच थरावर जाऊ देण इष्ट नाहीं. आपण कितीहि हट्ट धरून वसलो तरी आपणांला चंद्रकान्ताचं मन वळवितां येण शक्य नाहीं-आणि या साध्वीला तिच्या कृतनिश्चयापासून ढळविणहि शक्य नाहीं. तेव्हां पुढील प्रसंगाचा सर्व भार त्या परमन्यायी आणि परमदयाळू परमेश्वरावर टाकून आपण इथून वाहेर जाऊ या. परमेश्वराच्या ठिकाणी कांहीं न्याय असेल तर तो अजूनहि अशक्य तें शक्य करून दाखवील, नाहीं तर त्याची इच्छा असं मानून तो देईल तो निर्णय शांत चित्तानं शिरसामान्य करणं आपणांला भागच आहे. चला-! मुली, येतों आम्ही. तुझो इच्छा मोडणं म्हणजे अर्धम आहे अशी समजूत असल्यामुळेच तुला या निर्दय मांगाच्या तावडींत सोडून आम्हांला निरुपायांन वाहेर जाव लागत आहे. नाहींतर-पण जाऊ दे. कठोर शब्दांनी मरणकाळीं तुझं मन दुखविण उचित नाहीं. मुली, आजचं जग तुझ्यासंवंधानं काय म्हणेल तें म्हणो-परंतु भविष्यकाळ तुझ्या या परमश्रेष्ठ आत्मयज्ञावहूल तुझ्या गौरवच करील हा माझा म्हातान्याचा तुला आशीर्वाद आहे. आतां माझ्यांन अविक बोलवत नाहीं. चला, मित्रहो, वाहेर चला- (रत्नप्रभेला नमस्कार करू लागतो--ती त्याला तसें कहूं देत नाहीं.)

रत्न० : (कृष्णकान्ताच्या पायावर ढोके ठेवून) या गरीब मुलीवर कृपादृष्टि असू द्यावी. चुकून कधीं अपराध घडला असेल तर क्षमा करावी.

कृष्ण० : तुला सदा सर्वकाळ क्षमाच आहे. परमेश्वर तुझं कल्याण करो !

(तो व सर्व लोक निघून जातात.)

रत्न० : महाराज, आपणाला मला जें शासन करायचं असेल तें भोगायला मी आनंदानं तयार आहे.

चंद्र० : रत्नप्रभे, तूं खरोखरच निष्कलंक आहेस का ?

रत्न० : हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारण्यांत अर्थ काय ? मला जें कांहीं सांगायचं होतं तें सर्व लोकांसमक्ष मी आपणाला सांगितलेलं आहे. त्यावर वाटल्यास आपण विश्वास ठेवा किंवा ठेवूं नका. मी पुन्हा या प्रश्नाचं उत्तर देणार नाहीं. ज्यानं आजपर्यंतच्या माझ्या वर्तनाकडे न पहातां माझ्या शब्दावर अविश्वास दाखवून माझ्या निस्सीम प्रेमाचा सर्व लोकांसमक्ष उपर्यंद

केला त्याच्यापुढे या वाबतीत एक शब्दसुद्धां उच्चारण्याची माझी आता इच्छा नाही.

चंद्र० : तू निष्कलंक आहेस अशी माझी तू अजूनहि खात्री करून देशील तर मी तुझा स्वीकार करायला तयार आहे.

रत्न० : पण मला आतां आपली खात्री करून देण्याची जरूरत वाटत नाही. मला कृतान्तानं भ्रष्ट केलं आहे ही कल्पना कायम ठेवून केवळ मातृ-भूमीसाठी मी हा शीलसंन्यास केला असल्यामुळे मी निष्पाप आणि निष्कलंकच आहे असं मानून जर आपण माझा स्वीकार करायला तयार असाल तरच तो मला हवा आहे. नाहीपेक्षां मला त्या स्वीकाराची काढीइतकीहि किंमत वाटत नाही. पावनाला आपण पावन ते काय करून घेणार? आणि त्यांत आपली प्रतिष्ठा ती काय? पतिताला पावन करून घेण्याचं सामर्थ्य आपल्या अंगीं असेल तर वोला. नाहींतर आपल्या तलवारीनं हें माझं मस्तक धडापासून वेगळे करून मला खुशाल शासन घडवा.

चंद्र० : असं काय? ठीक आहे. तर मग आतां खुशाल मर-आणि सरळ नरकाचा रस्ता धर. (तलवार उगारतो तोंच वेषांतर केलेला कृतान्त त्याचा हात धरतो.)

कृतान्तः हां-चंद्रकान्ता, हात आवर-असा भलताच अविचार करून नकोस.

चंद्र० : हें तू कोण मला सांगणार?

कृतान्तः मी तुझा हितचितक! तुझ्या हातून अविचार घडून नये असं इच्छिणारा तुझा एक खरा मित्र!

चंद्र० : अशा हितचितकांनी आणि मित्रांनीच माझी अशी दुर्दशा करून टाकली! तेव्हां चल-दूर हो-या जगांत माझा आतां कोणी हितचितक नाहीं-कोणी मित्र नाहीं! तुम्ही सगळे माझे शत्रू-माझे कटू दुष्मन आहांत! तुम्ही सगळचांनी मिळून मला या जगांतून कायमचं उठवण्याचं कार-स्थान रचलेलं आहे. तेव्हां तुमच्यासारख्या स्वार्थलंपट मायावी ढोऱ्यांचा उपदेश ऐकायला मी साफ तयार नाहीं. मला या भ्रष्ट स्त्रीला शासन केलंच पाहिजे-आणि तें मी करणारच. चल-इथून एकदम चालता हो.

कृतान्तः नाहीं-प्राण गेला तरी मी इथून वाहेर जाणार नाहीं. रत्नप्रभा निष्पाप आहे-निष्कलंक आहे. तेव्हां तिचं पवित्र रक्त तुझ्या अविचारी हातांनी मी तुला कदापि सांडून देणार नाहीं.

चंद्र० : तुझी काय छाती आहे माझा हात खेंचण्याची?

कृतान्तः माझं मस्तक धडापासून वेगळे झाल्यावांचून या माझ्या वहिणीच्या रक्ताचा एक थेवहि तुझ्या तलवारीला चायवतां येणार नाहीं.

चंद्र : ही तुझी बहीण ? हिच्या आईबापांनी हिला भाऊच दिलेला नव्हता !

कृतान्त : तें मला माहीत आहे. इतकांच नव्हे तर तुझ्या आईबापांनी हिला भाऊ दिला असतांना दुष्ट कामवासनेला बळी पडून त्याचा तूं चांडाळानं अमानुषपणानं खून पाडलास हेंहि मला माहीत आहे. परंतु त्या दयालू परमेश्वरानं तिला पुन्हा भाऊ दिला असून तोच हा मी हिचं रक्षण करण्यासाठी आपलं शिर तळहातावर घेऊन तुझ्यापुढे उभा आहे.

चंद्र० : तर मग हिच्यासाठी माझ्याशी दोन हात करण्याची तुझी हिंमत आहे ?

कृतान्त : हिंमतीचा सवाल कशाला करतोस ? हिच्यासाठी मला म्यानांतून तलवार उपसरण भागच पडलं तर तुझ्याशीच काय-पण साक्षात् काळाशी-सुद्धां दोन हात करण्याची हिंमत परमेश्वरानं मला दिलेली आहे. परंतु आपल्या हातानं आपल्या पाठच्या वहिणीच्या कपाळावरचा सौभाग्य-तिलक पुसून टाकायला माझा हात धजावत नाही. तेव्हां चंद्रकान्ता, ज्या निर्देश हातानं चंद्रकांत नांवाच्या हिच्या एका भावाचा तूं आपल्या दुष्ट कामवासनेपायीं बळी घेतलास त्याच पापी हातानं, आपल्या द्वष्ट संशयी मनाचं समाधान करून घेण्यासाठी, देवानं आणि दैवानं तिला दिलेल्या या दुसऱ्या भावाचा खून पाढून आपल्या मित्रद्रोहाच्या पात-काची परिसमाप्ति करून टाक. कां ? असा मागं कां सरलास ? आपलं तोंड असं फिरवतोस कां ? आपल्या मित्राची केंसानं मान कापणारा तुझा हात या आपल्या अपरिचित मेहुण्याची गर्दन उतरतांना असा कचरूं कां लागला ? चल-तोंड इकडे फिरव-हिंमतीनं पाऊल पुढे टाक-आणि आपल्या या वहिणीचं रक्षण करण्यासाठी तुझ्या मेहुण्यानं तुझ्यापुढे केलेली ही मान तरवारीच्या एका वारानं उतरून टाक. मी तुला पुन्हा सांगतों-ही माझी बहीण निष्पाप आहे-निष्कलंक आहे.

चंद्र० : असं म्हणायला तुला आधार काय ?

कृतान्त : आधार ? तुझ्या उपकारांची फेड म्हणून तुझे प्राण वांचविष्ण्यासाठी सूर्यकांताचा विश्वासघात करून तुझ्या गळचांत माळ घालणारी ही पतिद्रोहीं पापिणी ज्या आधारावर महापतिव्रता ठरली, त्याच आधारावर मातृभूमीच्या सेवेकरितां, स्वदेशवंधुभिंगींच्या जीविताचं संरक्षण करण्याकरितां, तुझ्या चरणावर आपलं प्रेम अर्पण करून केवळ मृतवत् देहानं कृतान्ताच्या छावणीत प्रवेश करणाऱ्या या यज्ञदेवतेला मीहि निष्पाप आणि निष्कलंक मानतों.

चंद्र० : माझ्या कृतकर्मांचं मला वारंवार स्मरण देऊन माझ्या मर्मावर शब्दागणिक घाव घालणारा तूं आहेस तरी कोण ?

कृतान्तः मी कोण आहें ? या अनाय अबलेचा अधिपांत करविणाऱ्या मित्रद्रोही—
मित्रवातकी चांडाळाच्या मर्मावर घाव घालून त्याच्या पापी अंतः-
करणाची शकलं शकलं करून टाकण्याचा ज्याला पूर्ण हक्क आहे—आणि
प्राणाहूनहि प्रिय असलेल्या आपल्या मित्राच्या-सूर्यकान्तिच्या-सर्वस्व-
नाशावद्दल त्याच्या विश्वासवातकी शत्रुवर सुड उगविण्याचा ज्याला
पूर्ण अधिकार आहे तो मी आहें. चंद्रकान्ता, तो मी आहें—तो मी आहें—

चंद्र० : म्हणजे तू प्रत्यक्ष—

कृतान्तः होय—मी तोच आहें—मी सूर्यकान्तच आहें. पहा—हे माझ्या वधास्थळा-
वरील चिन्ह पहा आणि आपल्या मनाची खात्री करून घे—

चंद्र० : (पाहन) सूर्यकान्त-सूर्यकान्त—

कृतान्तः होय—चंद्रकान्ता, तुझ्याचं मूळे सर्वस्वाला हक्कनाक मुकेला सूर्यकान्तच
मी !

चंद्र० : तर मग माझ्या हातून घडलेल्या विश्वासवाताच्या पातकावद्दल मला
शासन घडविण्यासाठी तू इथं अलेला आहेस ?

कृतान्तः तुझ्यासारख्या मित्रद्रोह्याला मी शासन केलं तर तें खात्रीनं अन्याच्य
ठरणार नाहीं. तथापि तू मित्रवातीं पवित्र वंधनं तोडून टाकलीं असलीं स
तरी मित्रप्रेमासारख्या नितांत सुंदर तस्वीची जगातून कायमची हकाळ-
पट्टी ब्हाबी असं मला वाट नाहीं. तेव्हां तू माझं शत्रुत्व केलं असलं स
तरी मी तुला माझा शत्रु मानायला तयार नाहीं. मी अखेरपर्यंत तुझा
मित्रच राहाणार आणि खरं मित्रत्व म्हणजे काय याचा तुझ्यासारख्या
दगलबाज वेमानांना घडा घालून देणार.

चंद्र० : सूर्यकान्त, मी तुझा भयंकर अपराधी आहें. पण थोर मनानं तू मला
धमा करणील अशी आशा मी करूं का ?

कृतान्तः पण दुसऱ्यांच्या पुण्यकृत्यांचीहि धमा करायला जो तयार नाहीं त्याच्या
पापकर्मावद्दल मी त्याला धमा कां करावी ?

चंद्र० : पण सूर्यकांता, रत्नप्रभेनं तुझ्या केलेल्या अपराधावद्दल निदान तिला तरी
धमा करायला तू तयार आहेस का ?

कृतान्तः तिला धमा करण्याचा प्रश्नत नाहीं. निःस्वार्थ, निरेक्षवुद्धीनं केवळ
लोकहितार्थ हिनं माझा त्याग केला असल्यानं तिच्या हातून दुष्कर्म
घडलं असं मानायलाच मी तयार नाहीं. क्षमेलाच नव्हे तर माझ्या
धन्यवादालाहि ती पात्र आहे. इतकंच नव्हे तर माझ्या सुखसर्वस्वाच्या
नाश करून ती तुझी पत्नी ज्ञाली असली तरी तिला आपल्या पाठची
बहीण मानून तिच्या अलौकिक राष्ट्रभक्तीचा आणि अपूर्व आत्मयज्ञाचा

गौरव मी नुकताच केलेला आहे. रत्नप्रभे, या आपल्या वडील भावाच्या आशीर्वादाचा आणि तुझ्या राष्ट्रभक्तीच्या अभिनंदनाचा स्वीकार कर आणि आपणा उभयतांचं वहीणभावांचं नातं याच्यासमोर जाहीर कर.

रत्न० : (त्याला नमस्कार करून) भाऊराया, या बहिणीचा प्रणाम स्वीकार आणि तिला सौभाग्याचा आशीर्वाद दे.

कृतान्तः सौभाग्यवती हो—ऐप्रवर्यवती हो—कीर्तिमती हो ! चंद्रकान्ता, तुला माझ्यापासून थमेची खरोखरच अपेक्षा असेल तर माझ्या या लाडक्या बहिणीनें राष्ट्रहितार्थ केलेला शीलत्वावग हा शीलभंग नसून शीलसंन्यास आहे हे मान्य करून हिला निष्कलंक समज आणि हिचा अंगिकार कर. तुझ्या ठिकाणीं जर राष्ट्रप्रेम वसत असेल आणि राष्ट्रधर्मच्या दिव्य तत्त्वावर तुझी अढळ श्रद्धा असेल तर हिला निष्कलंक मानून तूं हिचा अंगिकार केला पाहिजेस. नाहींतर राष्ट्रभक्तीचं हे तुझं निवळ ढोंग असून राष्ट्रधर्मच्या ओनामाहि तुला अजून कळलेला नाहीं असंच म्हणावं लागेल.

चंद्र० : तुझा शब्द मानण्यासाठी मी हिचा स्वीकार करीनहि. पण आपण पूर्णपणे निष्कलंक आहों हे निर्विवादपणे सिद्ध करून दाखविण्यासाठी ही कोणतं दिव्य करायला तयार आहे ?

कृतान्तः दिव्य ? चंद्रकान्ता, राष्ट्रहितार्थ केलेल्या पावित्र्यगज्ञाहून आणि कीर्तियज्ञाहून अधिक श्रेष्ठ दिव्य या जगांत आहै काय ? हिला निराळ दिव्य करण्याचं कारणच नाहीं. उलट हे महाभयंकर दिव्य करून तिनं आपली श्रेष्ठतम योग्यता जगालाच नव्हे तर जगदीश्वरालाहि निर्विवादपणे शाब्दीत करून दिली आहे. आपल्या पुण्याला मीपणाच्या राहून ग्रासलेल असल्यामुळे तें खरोखर पुण्य असूनहि पापाप्रमाणे वंधनकारकच आहे; आणि हिच्या ठिकाणीं मीपणाचा अंशहि नसल्यानं हिचीं पापंसुद्धां पुण्याप्रमाणे अखिल कर्मवंधांतुन मुक्त करणारीं आहेत. मनुष्याला पुण्य तारीत नाहीं किवा पाप मारीत नाहीं. त्याच्या ठिकाणीं असणारा मीपणा आणि त्याला सदैव चिकटून असणारी स्वार्थवुद्धि त्याला भावस्थाने मारक आणि अभावस्थाने तारक होत असतात. तेव्हां हिला दिव्य करायला सांगण्यपूर्वीं तूंच या मीपणाची आणि स्वार्थवुद्धीची होळी करून आपल्या पापाचं प्रायशिचत्त घे—त्याशिवाय तिच्या कर्मकर्मचा निर्णय करण्याची पात्रताच तुझ्या अंगीं यायची नाहीं.

रत्न० : सूर्यकान्त, आपण हे तत्त्वज्ञान यांच्या मनावर ठसविण्याचा कितीहि प्रयत्न केलात तरी तें ग्रहण करण्याइतकी त्यांच्या मनाची सध्यां स्थितीच नाहीं. त्यांच्या मनाच्या दुवळेपणाबद्दल त्यांच्या वतीनं मी

तुमची शमा मासेते. (चंद्रकान्तास) महाराज, माझं पावित्र्य भ्रष्ट ज्ञालेलं आहे अशीच आपली अजूनहि कल्पना आहे. माझ्यासारखी सुंदर स्त्री कृतान्तासारख्या काळ्युगपाच्या गोटांत एकाकी गेली असतांना तो तिला भ्रष्ट केल्याशिवाय राहणारच नाहीं हा आपल्या मनाचा ठाम सिद्धान्त आहे. समजा, काल रात्रीं मी कृतान्ताच्या गोटांत गेले त्या ऐवजीं सूर्यकान्तांच्या गोटांत गेले असते आणि परत आल्यानंतर मी आपल्या पावित्र्याची खाही दिली असती तर ती आपणांस पटली असती काय ?

चंद्र० : जरुर पटली असती. साढ्यां पतिव्रतेला पेचांत पकडून तिला आपल्या रंगमहालांत एकाकी यायला भाग पाडायचं आणि आपली कामवासना पुरी करून घ्यावयाची असल्या प्रकारचा नामर्देपणा सूर्यकान्ताकडून कधींच घडणं शक्य नाहीं.

रत्न० : तर मग महाराज, त्यांना आपण सर्वजण कृतान्त म्हणत होतों ते कृतांत नसून ते सूर्यकान्तच होते. केवळ आपल्या मनाची परीक्षा पहाण्यासाठी त्यांनी या क्षणापर्यंत ही गोष्ट गुप्त ठेवली होती. कृतान्त आणि सूर्यकान्त एकच असून त्यांनी मला—या पापिणीला आपली पाठची बहीण मानून माझा गौरव केला आहे.

सूर्य० : आणि कनकावतीशीं मी जो द्रोह केला त्याचं प्रायशिच्छ भोगण्यासाठी मी आपण होऊन इथें दाखल झालों आहें. चंद्रकांता, वे—ही आपली रत्नप्रभा वे—(तिचा हात त्याच्या हातांत देतो.) कृष्णकांत, असे आंत या आणि हा चमत्कार पहा. (कृष्णकान्त व नागरिक प्रवेश करतात.) कृष्णकांत, मला शमा करा—

कृष्ण० : कोण ? कृतान्त ?

सूर्य० : होय—कृतान्त—म्हणजे पूर्वाश्रमीचा सूर्यकान्त ! कृष्णकान्त, या तुमच्य बालकाच्या हातून कनकावतीचा द्रोह घडलेला आहे आणि त्याबद्दल तुम्ही कराल तें शासन भोगायला मी आनंदानं तयार आहें. (सर्व नागरिक आश्चर्याते पहात राहतात.)

अंक तिसरा समाप्त

श्रीकृष्णार्पणमस्तु !



“ यावलीचा स्वातंत्र्य संग्राम ”

प्रस्तावना

माझे मित्र सुप्रसिद्ध विदर्भीय लेखक श्री. हरिहरराव उर्फ भय्यासाहेब देशपांडे यांनी लिहिलेल्या यावलीच्या स्वातंत्र्यसंग्रामाचा परिचय प्रस्तावनेच्या द्वारे वाचकांना करून देण्याची कामगिरी यावलीकर मित्र पंजाबराव यांनी मजवर सोपविली आहे एखाद्या ग्रंथाचा, वाचनाने प्रत्यक्ष परिचय करून घेण्यापूर्वी वा देण्यापूर्वी प्रस्तावनेच्या सहाय्याने परोक्ष परिचय करून घेणे वा देणे हें एवढ्याचसाठी अवश्य असते की त्यायोगे ग्रंथांतील विषयाचे यथार्थ-ज्ञान होणे वाचकांना सुकर व्हावें. परंतु त्यासाठी वस्तुतः ग्रंथकाराने स्वतःच प्रस्तावना लिहिणे सोयीचे असते. कारण ग्रंथकाराचे हृदगत ग्रंथकारच अधिक चांगले जाणत असतो: इतरांना तें कळलेले असले तरी त्याच्याइतकी इतरांना त्याची अचुक ओळख पटलेली नसते. तेव्हा या यावलीच्या स्वातंत्र्यसंग्रामाला श्री. हरिहरराव देशपांडे यांनीच प्रस्तावना लिहिली असती तर ती अधिक युक्त व उपयुक्तहि झाली असती. परंतु त्यांनी ती जबाबदारी स्वतः न पत्करितां मित्र पंजाबरावाकडून आग्रहाने माझ्यावर लादविली. आणि प्रेमळ मित्राची भीड मोडवेना महणून मीं ती नाइलाजाने पत्करली. तेव्हा आता श्री. हरिहरराव देशपांडे यांचे हृदगत अगर त्यांच्या या सुंदर व सुरस ग्रंथाचे रहस्य वाचकाच्या नीट लक्षांत येण्यासाठी प्रस्तावनेच्या रूपाने मी जें मार्गदर्शन करीन तें जर त्यांच्या कल्पनेशी ततोतंत जुळले नाही अगर सप्तशेळ चुकीचे ठरले तर त्याबद्दल त्यांनी मला दोष देऊ नये अशी अपेक्षा मी केल्यास ती अयोग्य ठरेल असे मला वाटत नाही. कारण त्यांचे हृदगत सांगण्याचा मी कितीहि इमानेंद्रितवारे यत्न केला तरी त्यांत माझा स्वतःचा असा थोडा वहूत अंश निःसंशय रहाणारच. इतकेच नव्हे तर असाहि संभव आहे कीं त्यांचे नांव पुढे करून कळत वा न कळत मी माझेच हृदगत वाचकांच्या पुढे मांडीन व त्यामुळे लोकांची कदाचित दिशाभूलहि होईल कोणी सांगावें? ग्रंथकाराचे हृदगत अचुक कळणे हें किती कठीण असते याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे गीतेवरील नानाप्रकारच्या टीका. प्रत्येक टीकाकार आपला अर्थ विनचूक आहे असे छातीला हात लावून सांगतो, परंतु कोणत्याहि

टीकाकाराचा कोणाशीहि” मेळ वसत नाही. तेव्हा याहि ठिकाणी असाच गोंधळ होणार नाही कशावरून ? परंतु आतां कांहीहि होणार असले तरी ग्रंथकाराला व प्रकाशकाला येणाऱ्या भोगाला सादर झालेंच पाहिजे व त्याच्यावरोवर वाचकांनीहि या जुलुमामुळे आपली मान विनतकार वाकविलीच पाहिजे. असो.

यावली हैं मागासलेल्या वन्हाड प्रांतील मूठभर अशिक्षित व निर्धन लोकांच्या वस्तीचे एक छोटेसे खेडे ! व त्याने सन १९४२ सालांत आसेतु हिमाचलांत उसळलेल्या कान्तीच्या प्रचंड वादळांत सांपडून त्याच्या हादव्याने थोडीवढूत हालचाल केली. परंतु तिला “स्वातंत्र्यसंग्रामाचे” भव्य नांव देऊन श्री. हरिहरराव देशपांडियांनी तिच्यावर एक विस्तृत वर्णनपर मंथ लिहिला. तेव्हा हैं गौडवंगाल आहे तरी काय ? असा वाचकांना प्रश्न पडण्याचा संभव आहे व सकृदर्शनीं तसें होणें अगदी साहजिकहि आहे. लहान मोठ्या खेडेगांवातून अशा मारामाऱ्या अगर दंगेघोषे नेहमीच होत असतात व त्या काळांतहि झालेले होते. परंतु त्यांचे वर्णन करण्यासाठी श्री. हरिहरराव सारख्या प्रथितयश इतिहास लेखकांनी एवढाले ग्रंथ लिहून काढल्याचीं उदाहरणे मराठी साहित्यात तरी कवचितच आढळतील—किंवडुना आढळणारच नाहीत. मग “यावलीच्या” या छोट्याशा गडवडीलाच एवढे महत्त्व कां ? “स्वातंत्र्याची स्फूर्ति” त्या गडवडीच्या मुळाशीं होती एवढे एक कारण तिचे एवढे अवडंवर माजविण्यास पुरेसे आहे काय ? कां तिच्यांत यादून कांही विशेष होते आणि तो विशेष वाचकांच्या पुढे सांगोपांग मांडण्यासाठी श्री. हरिहरराव यांना हा एवढा प्रचंड उपदेश्याप करावा लागला आहे ? शिवाय तो विशेष तरी इतक्या महत्त्वाचा व मोलाचा होता काय कीं त्याचे यथार्थ दर्शन वाचकांना घडणे सांप्रतच्या कालीं अत्यवश्य आहे. या व अशाच अनेक प्रश्नांचा उलगडा झाल्यावाचून या ग्रंथाचे महत्त्व वाचकांच्या लक्षांत नीटसे भरेल असे वाटत नाही. तेव्हा यावढल दोन शब्द लिहिणे भाग आहे.

समग्र ग्रंथ लक्षपूर्वक वाचून पाहिल्यानंतर वाचकांना निश्चितपणे असें आढळून येईल कीं श्री. हरिहररावसारख्या कसलेल्या सूक्ष्मदर्शी लेखकास असें कांही तरी विशेषत्व या अद्भुतरम्य प्रसंगांत सांठलेले आढळले म्हणूनच त्याने लेखनाचे एवढे परिश्रम केले व आपले लेखनकौशल्य खर्ची धालून “या लहान गोष्टीवर हा मोठा ग्रंथ” लिहिला. नाहीतर अशा “अव्यापारेणु व्यापारांत” पडण्याचे त्याला अर्थातीर्थी कांहीच कारण नव्हते. ‘यावली’ची दंगल कितीही छोटी असली तरी ती एक सुटी व अल्प स्थलकालाने मर्यादित झालेली कवडीमोल दंगल नव्हती; तर हिंदुस्थानाच्या पोटांत आज कैक वर्षांपासून पेटलेल्या व प्रत्यहि सरत वाढत असलेल्या एका सर्वव्यापी महाविशाल विराटस्वरूपी

क्रांतीच्या अतिप्रबुर प्रलयामनीचे सांप्रतच्या परिस्थितीचा शीतल पृष्ठभाग फोडून बाहेर पडलेले तें एक उत्तुंग व तेजःपुंज जवालाशृंग होतें व त्यांच्या द्वारे काळ-गम्भीर वेगाने वृद्धिगत होत असलेल्या अभूतपूर्व अभिनव क्रांतीचे शुद्धस्वरूप अत्यल्प प्रमाणांत कां होईना परंतु स्पष्ट प्रगट झालेले होतें. तेव्हा “ यावलीचा स्वातंत्र्य-संग्राम ” व ही भविष्यकालांत सर्वजगत व्यापून टाकणारी विराट क्रांति यांचा हा अन्योन्य निकट संवंध वाचकांना समजावून देणे व त्या बरोबरच साधल्यास भावी क्रान्तीच्या यथार्थ स्वरूपाचा पूर्वपरिचय करून देणे ग्रंथकारास अवश्य होते. तसें त्याने केले नसतें तर या संग्रामाचे रहस्यच त्यास समजले नसल्याकारणाने या संग्रामाचे वर्णन करण्यास तो पात्र नाही असेंच दुर्दैवाने म्हणावें लागले असतें. “ या छोट्या गोष्टीचा मोठा ग्रंथ ” लिहिण्याचे आमच्या मतें खरें कारण हे आहे. अर्थात हा ग्रंथकाराचा हेतु ग्रंथांत किंवत् सिद्ध झाला आहे हे पाहणे वाचकाचे काम आहे व. ते तें करतील अशी आशा आहे.

तथापि अशा उद्देशाने ग्रंथावलोकन करीत असतां वाचकांनी एक महत्वाची गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे. हा क्रान्तिशास्त्रावरील स्वतंत्र ग्रंथ नसल्यामुळे क्रान्तीचे शास्त्रोक्त विस्तृत विवेचन यांत कोटेहि स्वतंत्रपणे केलेले त्यांना फारसे आढळणार नाही व त्यामुळे या संग्रामाचा भावी क्रान्तीशीं असलेला हा अतिनिकट अंगांगी भावसंवंध स्पष्टपणे त्यांच्या लक्षांत भरण्यास कवचित प्रसंगीं कठीणहि जाईल. तथापि ठिकठिकाणी तत्कालीन परिस्थितीचीं जी विस्तृत वर्णने आलीं आहेत तीं लक्षपूर्वक वाचल्यास त्या वर्णनांच्या द्वारे त्या परिस्थितीच्या पृष्ठभागाखालीं नांदत असलेल्या क्रान्तीचे त्यास निदान दिग्दर्शन तरी खात्रीने होईल अशी आमची समजूत आहे.

परंतु हे दिग्दर्शन होण्यासहि क्रान्तीच्या सत्स्वरूपाचे थोडे तरी पूर्वज्ञान वाचकास असणे अवश्य आहे. कारण त्यावाचून आपणांस दिसत आहे हे खरोखर त्या क्रांतीदेवतेचेंचे रूप आहे अशी त्यास खात्री पटणे शक्य नाही. कारण ज्याने देव कधीच पाहिलेला नाही अगर देवासंबंधाने वेडीवांकडी भलीवुरी-खरीखोटी कोणत्याच प्रकारची कल्पनाहि ज्याच्या ढोक्यांत कधी झाली नाही. त्याच्यासमोर अकस्मात् देव साक्षात् येऊन उभा राहिला तरी देव म्हणतात तो हाच अशी त्यास ओळख कणी पटणार ? खण्या-खोटाची कसोटी पहाण्यासाठी प्रत्यक्ष नसला तर निदान काल्पनिक तरी त्या वस्तूचा पूर्वपरिचय मनुष्यास असावा लागतो आणि म्हणून ग्रंथाचा पूर्वपरिचय करून देण्याच्या हेतुने लिहिलेल्या या प्रस्तावनेत क्रांतीसंवंधाच्या कांही ठोकळ कल्पनांशी वाचकांनी गांठ घालून देणे आम्हांस इष्ट वाटतें. तथापि हे करीत असता क्रान्तीच्या बाह्यांगपेक्षा तिच्या अंतरंगाचाच म्हणजे क्रांतिकालांत मानवी मनोव्यापारांत अनेक घडामोडी व

स्थित्यंतरे सारखी घडून येत असतात त्यांचाच विचार या स्थली आम्ही प्रामुख्याने करणार आहोत. अर्थात् आमच्या विचारांचे श्री. हरिहरराव यांच्या क्रांतीविषयक सिद्धांताशी कितपत साम्य असेल हें आम्हीं सांगूं शकत नाहीं. कदाचित त्यांच्यांत साम्यापेक्षां अन्यच अधिक असण्याचाहि संभव आहे. तथापि आम्हीं स्वीकारलेलीं विचारसरणी डोळ्यापुढे ठेबून यंग वाचल्यास त्यांतील रहस्य समजण्यास वाचकांना वरेच सोबैं होईल अशी आमची कल्पना आहे. अस्तु.

सृष्टींतील सर्व प्राण्यांच्या शिरोभागी मोठ्या डोलाने नांदणाऱ्या मनुष्य प्राण्यांचा प्रपञ्च आज कसा काय चालला आहे हें पाढूं लागल्यास आपणांस काय आढळून येते? ईश्वराची प्रत्यक्ष प्रतिमा म्हणून वाखाणल्या जाणाऱ्या मनुष्य प्राण्याची परिस्थिति इतर कनिष्ठ प्राण्यांच्या परिस्थितीपेक्षा अधिक सुखदायक व प्रगतिपर असाव्यास पाहिजे, हें उघड आहे. परंतु तजीं ती आज आहे काय? इतर प्राण्यांच्यापेक्षा मनुष्य प्राण्यास निसर्ग देवतेला सुप्रसन्न करण्याचे सामर्थ्य जास्त प्रमाणांत झाले आहे. तेव्हा त्या सामर्थ्याचा योग्य उपयोग करून त्याने आपल्या अशाश्वत व शाश्वत सुख वैभवांत किती पटीने अधिक भर टाकलेली आहे? कां सुख-संपत्तीच्या तुऱ्युवलेल्या सरोवरांत डुवत असतांहि तो पाषाणप्रभाणे कोरडानं राहिला आहे?

एखाद्या भोठ्या शहरांत जा अगर एखाद्या छोट्या खेड्यांत जा, तेथे एका बाजूला थोड्या मूळभर लोकांचे भव्य व मुंदर प्रासाद दिवाखाने उभे असलेले व त्यांत नाना प्रकारच्या विलासरंगांत दंग झालेले स्त्री-पुरुष स्वर्ग-नंदात तल्लीन झालेले आढळतील, आण लगोच दुसऱ्या बाजूला काडीमोडीचीं चंद्रमोळी घरें व त्यांत अन्नावाचन तडफडणारी जीर्ण वस्त्रे परिधान केलेलीं ‘मनुष्य’ या थोर संज्ञेने ओळखिलीं जाणारीं पाण्यांची पितरे दारिद्र्याच्या महाभयानक नरकांत सडत—कुजत मरणोन्मुख होऊन पडलेलीं सापडतील. सृष्टि-देवतेने वाढत्या मानवजातीला पुरूष उरेल इतकी सुखसाधन संपत्ति आपल्या भांडागारांत भरून ठेवलेली असतां व ती यथेच्छ लुटण्यांस मानवास सर्रसि मुभा दिलेली असतां, इतकेच नव्हे तर वुद्धिमान मनुष्यप्राणी विज्ञानाच्या साहायाने या सृष्टिसंपत्तीची सारखी विनहरकत लूट करीत असतां मनुष्य वस्ती असलेल्या जमिनीच्या कोणत्याहि भागावर पाऊल ठेवतांच हें हृदयविदारण करणारे सुखोपभोगांतील विषमतेचे भेसूर दृश्य दृष्टीस कां पडावें? विश्वसुंदर मनुष्यप्राण्याने वसविलेला भूभाग म्हणजे कल्पवृक्षांनी गजवजलेले साक्षात नंदनवन असाव्यास पाहिजे; परंतु प्रत्यक्ष अनुभव पहातां आजचे जग त्रस्त भुताखेतांच्या कर्कश आकोशाने हपापून टाकलेले एक भयाण स्मशान बनून गेलेले आहे असेंच दुर्देवाने दृष्टीस पडते. कोठेहि सुख-समाधान व शांति यांचे

नोवनिशाणहि दृष्टीस पडत नाही. जो तो चितामर्गन वे दुःखातिशयाने निराश झालेला विज्ञानाच्या अभिवृद्धीमुळे मानवी प्रपंचास अवश्य असणाऱ्या साधन-संपत्तीत सारखी भर पडत असता मनुष्याच्या जिवाला क्षणाचीहि विश्रान्ति व शांति लाभूं शकत नाहीं हें खरोखरच दुःखदायक आश्चर्य आहे. धर्माची ग्लानि होऊन अधर्म वेसुमार फोफावला म्हणजे समाजावर कोसळणाऱ्या अति भयंकर कहराचे पुराणातुन केलेले वर्णन, मानवी प्रपंचाच्या आजच्या दुर्देशेच्या वर्णनापुढे निःसंशय फिकेच पडेल ! या पराकाढेच्या शोचनीय अवस्थेतून मुक्त कर्से बाबे हा विकट प्रश्न मानवापुढे आज कैक वषीपासून उभा आहे व त्याचे अचुक उत्तर शोधून काढण्यासाठी तो सारखा धडपड करीत आहे. सुदैवाने तें उत्तर आता त्याला सांपडले असून 'क्रान्ति' या नांवाने तें त्याने जगांत प्रगट केले आहे व "इन्किलाव जिदावाद", "क्रान्ति चिरायु होवो" इत्यादि घोषणांनी जगाच्या मेंदूत तें ठासून कोंबण्याचा त्याचा रात्रंदिवस प्रयत्न चालू आहे.

परंतु नुसत्या क्रांति शब्दाच्या उच्चाराने तिच्या पोटांत केवडे ब्रह्मांड साठलेले आहे याची कल्पना सामान्य माणसास होणें शक्य नाही. फार झाले तर आजच्या दुःखमय दुःस्थितीचे तिच्या अगदी उलट असणाऱ्या सुखमय सुस्थितींत रूपांतर होणे अथवा आपल्याभोवतीं नांदणाऱ्या नरकाचा अकस्मात स्वर्ग बनणे म्हणजे क्रांति एवढे तो फार झाले तर आज समजूं शकेल. परंतु हा नरक कोणी उत्पन्न केला-कसा उत्पन्न केला आणि त्याचा स्वर्ग कोण बनवूं शकेल, कसा बनवूं शकेल-कधीं बनवूं शकेल यावदल त्याला समाधानकारक खुलासा करतां येईल असें वाट नाहीं. आपल्या सारखेच दोन पायाचे व दोन हाताचे प्राणी मूल्यवान वस्त्रालंकारांनी नटून सजून डौलाने मिरवीत असलेले पहात असतां त्याला आपल्या अंगावरील फाटक्या तुटक्या लक्तरांची जाणीव नसते असे नाही. ती त्यास जहर असते व तीमुळे त्यांच्या दुवळथा अंतःकरणास प्राणांतिक वेदनाही होत असतात. परंतु "तुझ्या व त्यांच्या स्थितींत ही जमीन अस्मानची तफावत कां ?" असा सवाल त्यास केल्यास त्यांचा जबाब शब्दांनी न देतां कपाळास हात लावून अगर आकाशाकडे वोट दाखवून तो देतो. त्याच्या मनाची अशी दृढ समजूत झालेली असते की दैव म्हणा देव म्हणा-या विश्वांत अशी एक बलाढच अदृश्य शक्ति आहे कीं जिच्यापुढे कोणाचे कांही चालत नाही व तिनेच मनुष्यामनुष्यांत हा दुर्घर स्थितिभेद निर्माण केला आहे. दुर्दैव विचाऱ्याचे कीं त्याच्या राशीस लागलेले हें निष्ठुर दैव अगर त्याच्या मानगुटीस वसलेला हा निर्दय देव त्याच्या कधीच दृष्टींस पडत नाही. व त्याला त्या दैवास अगर देवास या त्याच्या अन्याय वर्तनाचा जाव विचारता येत नाही आणि त्यामुळे त्याला जन्मभर त्यांच्या नांवाने खडे फोडीत वसण्याशिवाय काही मार्ग राहिलेला नाही.

परंतु दैवाच्या अगर देवाच्या नांवाने रात्रदिवस आकोश करीत वसण्याचे सोडून त्याने क्षणभर डोळे उघडे ठेवून आपल्या भोवतालीं वारकाईने पाहणी केली तर त्याला चटकन् कळून येईल की या अदृश्य दैवापेक्षा त्याचा मानव वंधूच त्याच्या या दुर्देश स अधिक कारण ज्ञालेला आहे. सृष्टिदेवतेने आपल्या भांडाराचे दार सर्वांना खुले ठेवले असतो त्याच्या हांडामांसाच्या त्याच्या ह्या वंधूनेच त्याचा मार्ग आडवून सृष्टिदेवतेने सर्वाच्याकरितां खैरात केलेली सुखसंपत्ति वलात्काराने आपल्या कोठाराकडे वाहून नेण्याचा सारखा सपाटा चालविलेला आहे. खुनी मारेकन्याला जसा खून चढतो तसा या लुटारुलाहि एक प्रकारचा खून चढला आहे व त्याच्या घुंदीत आपल्या या अमानुष कर्मानि आपण आपल्या असंख्य बांधवांना दारिद्र्यादुःखाच्या गर्तेत ढकळून त्यांचे खून पाडीत आहोत याचे त्याला भान राहिलेले नाही. त्याला वाटत असतें, मी करतो हैं योग्य व आवश्यकच आहे. कारण तो सृष्टिदेवतेने संचय कळून ठेवलेल्या या अलोट संपत्तीचा स्वतःलाच एकमेव मालक समजत असतो आणि त्यामुळे आपणाशिवाय इतरांनाहि तिचा उपभोग घेण्याचा हक्क आहे असें तो मानीतच नाहीं. इतकेच नव्हे तर इतर कोणी या संपत्तीकडे आशाळभूत नजरेने पाहूं लागला तर त्याचे लोभाविष्ट पापो डोळे फोडून टाकणे हैं आपले पवित्र कर्तव्य आहे व तें आपण तत्परतेने बजावलेच पाहिजे असा त्याचा ठास सिद्धान्त बनून गेलेला असतो. या अद्यिल विश्वाचा केंद्र मी—या विश्वाचा स्वामी मी, या विश्वाचा भोक्ता मी, असा उन्मत्त अहंकार त्याच्या हाडीमासी अभेद्यपणे खिळून गेलेला असतो. आपणाशिवाय इतर मानव हे आपल्या सेवेसाठी व आपल्या सुखासाठीच निर्माण करण्यांत आलेले आहेत व त्यांनी आपल्या गुलामगिरीतच सदैव रावले पाहिजे; त्यांना जगावयाचे असल्यास त्यांनी केवळ आपल्यासाठीच जगले पाहिजे व मरावयाचे असल्यास आपल्या कारणीच मेले पाहिजे; स्वतत्रपणे जगण्याचा अगर मरण्याचा त्यांना विलकुल हक्क नाही; आपल्या सुखातच त्यांचे सुख—सर्वस्व सांठलेले आहे. आपल्या सुखानेच त्यांनी सुखी ज्ञाले पाहिजे. आपल्या समाधानांतच त्यांना समाधान वाटले पाहिजे; त्यांना स्वतःचे असें निराळे सुख नाही. स्वतःचे असें निराळे दुःखहि नाही. अशा प्रकारच्या विक्षिप्त कल्पनानी त्यांचा मेंदू वहकून गेलेला असतो. अशा प्रकारच्या विक्षिप्त भावनानी त्यांचे मन भडकून गेलेले असतें. त्यांचा जन्मजात ‘मी’पणा इतका संकुचित ज्ञालेला असतो कीं स्वतःच्या साडेतीन हात देहापलीकडे त्याला कांही दिसतच नाही आणि त्यामुळे इतर मानवांच्या सुखदुःखाशी समरस होणे त्याला अशक्य होऊन वसलेले असतें. आपल्याप्रमाणे इतरांनाहि कांही अस्तित्व आहे, कांही भावना आहेत, कांही सुखदुःख आहे हैं मानण्यास तो त्यारच होत नाहीं. तो म्हणजे जग

वं जग म्हणजे तो एवढे एकच विपरीत सत्य त्याच्या विकृत वुद्धीला पटलेले
 असते व याच मिथ्या सत्याच्या उपासनेने तो सर्वकाल गर्क झालेला असतो. गीतें
 श्री भगवंतांनी अशा देहात्मवादी स्वयंनिष्ठ पुरुषाला असुर अशी संज्ञा दिलेली
 आहे आणि मानवी प्रपंचाच्या आजच्या भयानक दुर्देशे अशा आमुरी वृत्तीच्या
 नराधमांचाच स्वयंनिष्ठ दुराचार सर्वस्वी कारण झालेला आहे. अशा क्रूर
 पशूनाहि लाजविणाऱ्या निर्धूण स्वभावाचे अधमाधम मानव-मानवी देह आजच्या
 उत्क्रान्त अवस्थेस प्राप्त होण्यापूर्वी राखसांच्या अकाळ विकाळ देहांत वावरत
 होते व त्यामुळे त्यांच्या टिकाणी वसत असलेल्या या आमुरी संपत्तीची तत्काळ
 ओळख पटत असे; परंतु मनुष्य प्राणी उत्क्रान्त होतां होतां अशा स्थितीस संप्रत
 येऊन पोहोचला कीं त्यांच्या टिकाणचे राखसी देह उत्पन्न करण्याचे सामर्थ्य
 नष्टप्राय झालें व तो निर्माण करीत असलेल्या आजच्या कोमल व सुंदर नरदेहांत
 संचार करण्याचे दुर्भाग्य या साक्षसी प्रकृतीच्या प्राण्यांना प्राप्त झाले. त्यामुळे
 पूर्वीचे राखस ज्याप्रमाणे एखादा उत्क्रान्त कोमल देहवारी मानव दिसतांच
 त्याला चटकन सहज लीलेने उचलून आपल्या तोंडांत टाकीत व आपल्या तीक्ष्ण
 दाढांखालीं रगडून घणाखाली ढक्कलीत, तसें या उत्क्रान्त मानव शरीरांत वावरत
 असतां त्यांना आता करिता येईनासें झालें आहे. मनुष्याच्या रक्ताची पिपासा तर
 कायम आहे; पण त्याच्या नरडीस दांत लाबून तें प्राशन करण्याचा सहज सुलभ
 उपाय तर कायमचा हातचा निस्टून गेला. तेव्हा आपली नररक्तलालसा तृप्त
 करण्यासाठी आज त्याला नवीनच मार्ग शोधून काढावे लागले आहेत-ते मार्ग
 नवीन व अत्यंत कुशलतेने तंयार केलेले असल्यामुळे प्रत्यक्ष रक्ताला आपल्या
 जिव्हेचा स्पर्शहि न होऊ देतां तो मनुष्याला सहकुटुंब सहपरिवार रक्तशून्य
 करून टाकतो. आजच्या मानवी आणि प्रपंचांतील आर्थिक विषमतेचे मूळ कारण
 हा अधमाधम कोटींतील मानव आणि त्याचा परस्वापहारमय स्वार्थलंपट दुष्ट
 स्वभाव हेच होय आणि त्याच्या स्वभावांतील हा दोष जोपर्यंत नष्ट होत नाही
 अथवा तो नष्ट होणे प्रयत्नांतीं अशक्य ठरल्यास त्या दोषाचे अभेद्य आशयस्थान
 होऊन बसलेला हा परस्वापहारी पापी चांडाळ या जिवंत मानवी जगाच्या
 चतुःसीमेबाहेर जोपर्यंत हदपार केला जात नाही, तोंपर्यंत आजच्या मानवी
 जगावर ओढवलेली ही दुर्घर आपत्ति कदापि निवारण व्हावयाची नाही!

मानवी समाजाच्या शरीरांत कायमचे विन्हाड करून त्याला स्वाहा
 करण्यासाठी सारखा धडपडत असलेला हा व्याधि समूळ नष्ट करून मानवी
 समाज निरोगी व अजरामर करावयाचा असल्यास त्याच्या विनाशाचाच मार्ग
 शोधून काढण्यावाचून आता गत्यंतर नाही. भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये धर्म
 संस्थापना हें आपले अवतार कायं आहे असें सांगून तें कायं सिद्धीस नेण्यासाठी

आपणांस दुष्कृतांचा विनाश करून सुकृतांचे परित्राण करावें लागतें, असें प्रतिपादन केले आहे. क्रान्ति सिद्ध करावयाची असेल—तिची मानवी समाजांत संस्थापना करावयाची असेल व तिला 'जिदावाद', 'चिरायु' करावयाचे असेल तर त्यासाठीहि हा भगवंतांनी सांगितलेला एकच मार्ग अवलंबविणे अवश्य व अपरिहार्य ज्ञाले आहे. याहून अन्य उरणोपाय अद्यापि मानवी बुद्धीला उपलब्ध झालेला नाही.

दुष्कृतांच्या स्वभाव-अगर-प्रकृतिपरिवर्तनाने दुष्कृतांचा विनाश न करिताहि दुष्कृतीचा समाजांतून सर्वतोपरी लोप करतां येतो असें प्रतिपादन करणारा एक ज्ञानी पुरुषांचा वर्ग समाजांत पूर्वी होता; आजहि आहे; पुढेहि राहील. तो या दुष्कृताच्या प्रकृतिपरिवर्तनाचा उत्तम उपाय म्हणजे 'अहिंसा' अगर 'अहिंसात्मक असहकार' हा आहे असें निश्चिपणे प्रतिपादित असतो आणि त्याच्या या सिद्धान्तांत कांही मर्यादिपर्यंत सत्याचा अंशहि असतो. परंतु समाजाच्या सांधिक मनाच्या सर्वच अवस्थांमध्ये तो सारखाच लागू पडतो असा जो त्यांचा आग्रह आहे तो मात्र अनुभवाच्या कसोटीवर घांसून पाहिल्यास खरा ठरेल असें आम्हास मुळीच वाटत नाही. मानवी समाजांतील घटक म्हणजे मानव जन्ममरणाच्या भोवन्यांत विश्वांतील इतर वस्तुप्रमाणेच कायमचे सापडले असल्यामुळे त्यांच्या वेरीजवजावाकीने मानवी समाज व त्याच्या अंतिम मर्यादा त्या नित्य बदलत असतात आणि या नित्य चालू असलेल्या अवस्थांतरांत मानवी समाजास एक अशी विशिष्ट अवस्था प्राप्त होत असते कीं ज्या अवस्थेत उपरिनिर्दिष्ट उपाय एका मर्यादेपासून दुसऱ्या मर्यादिपर्यंत सर्वतोपरी गुणकारी ठरतो. परंतु ही विशिष्ट अवस्था वारंवार येणारी व नेहमी टिकणारी नसते आणि त्यामुळे उत्क्रान्तीच्या मार्गविरील या टप्प्यावर मनुष्यसमाज येऊन पोहोचेपर्यंत त्याला तदितर अनेक अवस्थांतून प्रवास करावा लागतो व त्या अवस्थांत हा उपाय कमी अधिक मानाने कमजोर ठरून मानव समाजास गांठून मारण्यास टपलेल्या महाभयंकर रोगजंतूच्या प्रतिकारार्थ मानवाला अन्य कठोर उपायांचाहि अवलंब करावा लागतो. आणि दुर्दैवाने म्हणा वा सुदैवाने म्हणा, निसर्गाने या अवस्थांचा एकंदर काल फारच लंबलचक ठेवलेला असल्यामुळे क्रांतीचा विचार करतांना हा विपरीत काल लक्षांत घेऊनच उपाययोजना करणे भाग पडते. अर्थात या उपाययोजनेत हा अहिंसेने प्रकृतिपरिवर्तन करण्याचा उपाय नेहमी वर्ज्यंच मानला जातो असें मुळीच नाही. त्याला त्या योजनेत स्थान असतें. किंवदूना पहिले व कायमचे स्थान असतें. परंतु त्याचे रोगनिवारणाचे सामर्थ्य कमी पडतें असें आढळून येतांच त्याच्या सहाय्यार्थ 'दमन मार्गाचा' अंगिकार करावा लागतो. दुष्कृतांच्या

परस्वापहाराच्या दुर्वासनेंस उतार पडत नसेल तर त्यांचे परस्वापहाराचे सामर्थ्यं तरी नाहींसे करावें अशा उद्देशाने हा दमन मार्गं उपयोगात आणला जातो. परस्वापहारास चटावलेले दुरात्मे ज्या साधनसामुग्रीच्या सहाय्याने आपला समाजविधंसनाचा उद्योग सफल करितात तीं सर्वं साधने त्याच्यापासून हरण करून त्यांच्या पीडेपासून समाजांचे रक्षण करण्याचे जे अनेक प्रयोग समाजवादांनी आज सुरु केले आहेत त्या सर्वांचा समावेश या दमन मार्गातिच होतो. सर्वांचा विषदंते उपटून टाकून अथवा वाघाचीं दांतनखे उखडून काढून त्याला निरुपद्रवीं करण्यासारखाच हा एक प्रकार आहे. परंतु त्यामुळे परस्वापहारी दुष्कृतांच्या दुर्वासनेचा सर्वस्वीं लोप होतो असें मात्र मुळीच नाही. इतकेच नव्हें तर कधी कधी ही दुर्वासना कमजोर होण्याएवजीं अधिक बलवान होते व परस्वापहाराचे नवेनवे मार्गं शोधून काढून मानवी समाजाची अधिकाधिक हानि करूं लागते. अशा प्रसंगी आसुरी वृत्तीच्या मनुष्यांच्या संग्रहीच्या साधनांचेच हरण करून भागत नाहींतर त्या साधनांच्या वरोवरच त्याच्या प्रत्यक्षं प्राणांचेहि हरण करणे पुष्टकळदं अवश्य होते. समाजाच्या आचार विचारांत अशी परिस्थिति निर्माण होणे म्हणजेच जुन्या लोकांनी वर्णन केलेली धर्मगलानि व अधर्मांचे अभ्युत्थान होय. अशा अधर्माच्या उन्मादकालात साधेल त्या उपायांनी 'दुष्टांचा संहार' हा एकच उद्योग समाजहितीचितकांना करावा लागतो; कारण हे दुष्टसंहाराचे कार्यं केल्यावाचून सुकृतांचे-सदाचारारी वा निरुपद्रवीं मनुष्यांचे रक्षण होऊंच शकत नाही आणि सदाचारसंपन्न मानवाच्या आश्रयावाचून समाजांत परस्वापहाराशून्य सदाचाराची-अर्थात जुन्या भाषेत धर्माची संस्थापना होणे अशक्य असते.

सारांश, क्रान्ति सफल करावयाची असल्यास प्रथम 'परिवर्तन'- ते अपुरें पडूं लागल्यास त्याच्या जोडीस 'दमन' आणि शेवटीं हीं दोन्हीहि कमताकात ठरल्यास त्या दोहोच्या जोडीस 'संहरण'. या तीन टप्यांनीच क्रान्तीचा अखेवरचा मुक्कास गांठावा लागतो. परंतु त्याला कांही इलाज नाही. सृष्टीची आहे तीच रचना व आहेत तेच कायदे कायम आहेत तोपर्यंत परस्वापहाराच्या दुर्वासनेने विषमय बनलेल्या वृत्तींचे व प्रवृत्तींचे शुद्धिकरण करण्याच्या कार्मीं इतर सर्वं सौम्य व कठोर साधने हीनवल ठरल्यानंतर त्यांना जन्म देणारें त्यांचे उगम-स्थानच नष्ट करणे हा एकच उपाय शिल्क रहातो व तोच अंमलांत आणावा लागतो. नाहीतर मनुष्यहत्येचा दोष पदरीं पडूं तये म्हणून त्याचा अव्हेर केल्यास दुष्टास वांचविष्ण्यासाठी निरुपद्रवीं व सद्वृत्त-सुकृतांच्या सर्वस्वनाशांचे पाप शिरावर वेण्यास सिद्ध व्हावें लागते. तेव्हा अशा परिस्थितींत दुष्टांच्या हातून सृष्टांना अगर दुष्टांच्या अत्याचारांपासून सुष्टांचे रक्षण करणाऱ्यांच्या हातून दुष्टांना, कोणाला तरी मरणे अपरिहार्य असल्यामुळे दुष्टांच्या प्राणापेक्षां त्याच्या

अमानुप अत्याचाराना प्रत्यहि वली पडत असलेल्या अनेक सुवृत्तसुकृतांचे म्हणजे चांगल्या वृत्तींच्या सदाचारी मानवांचे प्राण अधिक मोलाचे मानून दुष्टाचे हनन करणे हा धर्म मानावा लागतो व तो निःसंकोचपणे आचरावा लागतो. वरवर पहाणारांना हा मनुष्यसंहारच होय असे दिसत असले तरी दुर्जनांच्या हस्ते होणारा सज्जनसंहार व सज्जनांकडून वा त्यांच्या रक्षणकर्त्यांकडून होणारा दुर्जन संहार हे दोन्ही एक नसून त्या दोहोंच्या नैतिक मूल्यांतहि जमीनअस्मानाचे अंतर आहे ही गोष्ट कोणाहि ज्ञानी पुरुषाला नाकबूल करतां यावयाची नाही. इतकेंच नव्हे तर दुष्टांनी सज्जनांचा पूर्णतः संहार केल्यावरहि त्यांचे मनुष्य-हत्येचे अधोर कर्म थांवत नाही-ते आपापसांतच एकमेकांचे मुडदे पाढू लागतात. तसेच सज्जनांकडून होत नाही. दुष्टसंहार पूर्ण होतांच हत्याकांड समाप्त होतें. अमो.

आतपर्यंत कांति, तिचें प्रयोजन, तिचें पर्यवसान, तिची संस्थापना करण्या-साठी अवलंबावयाच्या मार्गांचे स्वरूप इत्यादि मुद्यांचे आम्ही संक्षेपतः विवेचन केले. त्यावरून हें स्पष्ट दिसून. येईल कीं मानवी प्रपंचाची दुर्दशा होण्यास दैव अथवा देव कारणीभूत झालेला नसून मानवजातीत उत्पन्न झालेला आसुरी प्रकृतीचा परस्वापहारी स्वार्थलंपट मानवच सर्वतोपरी कारण झालेला आहे आणि या दुर्देशेपासून मानवी प्रपंचास कायमचे मुक्त करावयाचे असेल तर ती जवाबदारी दैवाच्या अगर देवाच्या कपाळी न म्हारतां तिचा भार मानव जातीत जन्मास आलेल्या मानवानेच आपल्या शिरावर घेतला पाहिजे. आजपर्यंत मानवाने पृथ्वीच्या पाठीवर केलेली धाण मानवालाच काढावी लागली आहे व त्याने ती काढलेलीहि आहे. आणि वर्तमानकाळीं व भविष्यकाळीहि त्यालाच हें पवित्री-करणांचे महत्वार्थ करावें लागेल व तोच तें करील. भूतकाळी ज्या ठिकाणीं व ज्या वेळीं असे त्यानें केले नाही अगर त्यास करतां आले नाही त्या ठिकाणीं व त्या वेळीं मानव जातीचा तेवढा भाग पृथ्वीच्या पाठीवरून कायमचा लुप्त झालेला आहे. एकमेकांच्याजबळ येण्याच्या साधनांची पूर्वयगांत फारच कमतरता असल्यामुळे मानवी समाज अनंत लहानमोठ्या भागांत विभागला गेलेला होता व त्यामुळे मानवाच्या उत्कर्षापिकषचिं-उत्क्रान्ति अपक्रान्तीचे-विकास संकोचाचे हें दृश्य विभागण: अत्यंत मर्यादित स्वरूपांत दृष्टीस पडत असे व या कारणाने त्याला एका प्रकारची विविधता आलेली होती. तथापि क्रान्तीच्या या विविध दृश्यांचा समन्वय केल्यास असें आढळून येईल कीं त्या सर्वांत मानवी स्वभावांतील व आचारांतील वैष्य्याचे व साम्याचे नियम सर्वत्र एकच होते. मानवाचा 'मी'पणा अत्यंत संकुचित होऊन तो अमर्याद स्वयंनिष्ठ बनला कीं त्याचा स्वार्थ बेसुमार होऊन त्याचे परस्वापहारांत रूपांतर होतें व अशा परस्वापहारलोलुप

घटकांचे सामर्थ्य बाढून त्यांची समाजात बहुसंख्या होऊ लागली म्हणजे त्याच्यां
 आसुरी अत्याचारांनी समाजांचीं शक्लें होऊन समाजाचा सहस्रावधि मुख्यांनी
 विनिपात होतो. सुदैवाने त्या मरणोन्मुख अवस्थेत त्यास तारणारा कोणी समर्थ
 पुरुष निर्माण झाला तर ठीक, नाही तर त्या दुर्दैवी व्याधिजर्जर समाजावें
 अखेरीस बलहीनतेमुळे प्राणोत्क्रमण होतें किंवा बलिष्ठ परक्यांच्या हस्ताने त्याचा
 संहार होतो. असाच निरपवाद नियम संवर्त आढळतो. जगाचा इतिहास पाहि-
 ल्यास अनेक संस्कृति, अनेक समाज, अनेक राष्ट्रे, अनेक वंश जन्मास आले,
 वाढले व अशाच प्रकारें शेवटीं मृत्युमुखीं पडून नामशेष झाले. यावरुन हें स्पष्ट
 दिसून येईल कीं गीतें सांगितल्याप्रमाणे मानव समाज हा “आत्मैव ह्यात्मनो
 वंधुः आत्मैव रिपुरात्मनः” आहे. हें म्हणेच शेवटीं खरें ठरतें. असो. मनुष्याच्या
 ठिकाणी व्यक्तिगत व विश्वगत अशा दोन्ही प्रकारचा अंहभाव निसर्गतःच वास
 करीत असतो आणि व्यक्तित्वापासून उत्क्रान्त होत होत तो अखेरीस विश्वत्वास
 जाऊन पोहोचतो. त्यामुळे मानवजातीत अशा दोन्ही प्रकारचे पुरुष काळानुसार
 कमी अधिक प्रमाणांत आढळतात. ज्या प्रमाणे अस्यांत संकुचित ‘मी’पण
 असणारा स्वार्थासिकत परस्वापहारी आसुरी मानव समाजाच्या अपकर्षास कारण
 होतो, त्याचप्रमाणे ‘मी’पणाचा विकास झाल्यामुळे ज्याच्या ठिकाणी सांघिक
 भावनेचा उद्भव व उत्कर्ष होत असतो व त्यामुळे जो समाजाच्या सुखदुःखाणीं व
 हिताहिताणीं समरस होऊ लागतो असा निस्वार्थी परोपकारी दैवी संपदेने अलंकृत
 झालेला मानव मानवी समाजास उत्कर्षाच्या शिखरास नेऊन पोहोचवितो. आसुरी
 प्रकृतीचा पुरुष समाजास आपले भक्षण समजून त्याचें भक्षण करीत असतो व
 दैवी प्रकृतीचा पुरुष समाजास आपले रक्ष्य समजून आपल्या स्वतःच्या सर्वस्वावर
 तिलांजली देऊन त्याचें रक्षण करण्यांत सदैव ममन झालेला असतो. पहिला
 समाजाच्या देहांत वावरत असतांहि त्याच्या जीवनकलेचा सारखा नाश करतो
 तर दुसरा त्याचें पोषक द्रव्य बनून त्याच्या जीवनबलाची सारखी वृद्धि करतो.
 पहिला समाजाची अपक्रांति करणारा असतो तर दुसरा समाजांत आमूलाग्र
 क्रान्ति घडवून आणीत असतो. पहिला स्वतःस समाजाचा देव समजत असतो व
 त्यास आपल्या सेवेत राववीत असतो; तर दुसरा समाजास आपला देव मानून
 त्याच्या सेवेत रावत असतो. असो.

क्रान्तीच्या भक्ताला पहिल्याने कोणती गोष्ट करणें अत्यावश्यक असेल
 तर ती ही की समाजघटकांच्या वर्गीकरणाच्या सर्व प्रचलित व रूढ कसोट्या
 झुगारुन देऊन प्रकृतिभेदाच्या म्हणजे सत्त्वाच्या-गुणाच्या-शीलाच्या कसोटीवर
 घासून मानवी समाजाचे दैवी व आसुरी असे दोन स्पष्ट विभाग त्याने प्रथम केले
 पाहिजेत. आज समाजवाद्यांनी पूर्वीच्या सर्व कसोट्या झुगारुन देऊन श्रमाची

कसोटी उपयोगांत आणली आहे व तिच्या अनुरोधाने श्रमजीवी व भांडवलदार-
 मजुर व कारखानदार-शेतकरी व जमीनदार अशा प्रकारे समाजांचे वर्गीकरण
 करण्याचा उद्योग सुरु केलेलाच आहे. हें जें वर्गीकरण करण्यांत आले आहे त्यांत,
 समाजाच्या शरीरांत घटक रूपाने नांदणाऱ्या द्रव्यांची म्हणजे मनुष्यांची छाननी
 करून त्यापैकी समाजाच्या शरीरास अर्थात् जीवनकलेस पोषक होणारी द्रव्ये
 कोणती व नाशक होणारी द्रव्ये कोणती हें निश्चित करणे व त्या निर्णयानुसार
 पोषक द्रव्यांची अभिवृद्धि व नाशक द्रव्यांचे उच्चाटन करणे हाच एकमेव उद्देश
 आहे अशी आमची समजूत आहे. आणि समाजाच्या प्रथमदर्शनीं गोचर होणाऱ्या
 स्वरूपाच्या म्हणजे आर्थिक परिस्थितीचा विचार करतां ही कसोटी प्रत्यक्ष अनु-
 भवाने पुष्कळ अंशी वरोबर ठरलेली आहे हेंहिं प्रांजलपणे कवूल करणे भाग
 आहे. परंतु मनुष्याच्या मानसिक व्यापारांत व शारीरिक व्यापारांत विवाद्य परि-
 स्थितीमुळे पुष्कळदा विसंगति उत्पन्न होत असली तरी मूलतः मनुष्याचे शारीरिक
 व्यापार हे त्याच्या अव्यक्त मानसिक व्यापाराचेच वाद्य परिस्थितीच्या मिश्रणाने
 तयार झालिले व्यक्त स्वरूप आहे ही गोष्ट केवहाहि अमान्य करतां यावयाची
 नाही. तेव्हा मनुष्यांचा शारीरिक व्यापारावरोबर त्यांच्या मानसिक व्यापारां-
 चीहि पूर्ण परीक्षा केल्यावाचून मनुष्यांचे वर्गीकरण केल्यास तें केवहाहि अपुरें व
 अतिव्याप्ति-अव्याप्ति या दोघांनीयुक्त असेंच होणार हें अगदी उघड आहे.
 आजचे पूर्वीचे सर्वच भांडवलदार-कारखानदार-अगर जमीनदार जन्मजात
 भांडवलवाले, कारखानेवाले अगर जमीनवाले होते असे मुळीच नाही. कोणी
 स्वतः-कोणाचे वाप, कोणाचे आजेपणजे, प्रारंभी श्रमजीवीच म्हणजे भांडवल
 नसलेले कारखाना नसलेले अगर जमीन नसलेले, मजुरदारच होते. कदाचित्
 प्रामाणिक मजुरदारहि असतील. परंतु त्यांचा पुढचा इतिहास संशोधून पाहिल्यास
 बहुधा सर्वांच्या वावरीत असेंच आठढून येईल कीं श्रमाच्या द्वारें लक्ष्मीच्या कृपेचे
 कण त्यांच्या पदरांत पडू लागतांच त्यांची वुद्धि चळून त्यांची स्वार्थाची भावना
 वाढत वाढत परस्वापहारा (Exploitation)च्या दुर्वासनेत तिचे शेवटीं पर्यवसान
 झाले आणि त्यांनी आपल्या संग्रहीं असलेल्या वुद्धि-पराक्रम-इत्यादि सर्व साधनांचा
 समाजाच्या इतर घटकांची लूट करण्याकडे मनमुराद उपयोग करून आजचे
 उच्चपद प्राप्त करून घेतले. जें पूर्वीच्या लोकांनी केले तें कमीअधिक प्रमाणांत
 आजचेहि लोक करीत आहेत आणि कान्तीच्या विचारांचा प्रभाव समाजाच्या
 मनावर उत्तरोत्तर अधिकाधिक पडत न गेल्यास हाच प्रकार पुढेहि असाच
 दीर्घकाल चालू राहील. थोडक्यांत सांगावयाचे म्हणजे केवळ श्रमांच्या निकपाने
 समाजांतील घटकांचे वर्गीकरण करण्याने श्रमजीवि वर्गात ज्या घटकाचा
 समावेश करावयास नको त्याचा न कळत समावेश केला जातो व त्यांच्या
 संगतीने खन्या श्रमजीवि घटकांच्या वाढीस अडथळा उत्पन्न होतो. हा अडथळा

टाळावयाचा असल्यास श्रमास शीलाची जोड देऊन त्यांच्या संयुक्त निकपाच्या सहाय्यानेच समाजाचे वर्गीकरण करणे क्रान्तीच्या शीघ्र विकासाच्या दृष्टीने अधिक उपयुक्त ठरेल असे आम्हांस वाटते. आर्यनीं प्राचीन काली याच निकपाच्या मदतीने समाजाचे वर्गीकरण करून समाजरचनेचा एक उत्कृष्ट नमुना तयार केला होता व दीर्घकाल टिकवून दाखविला होता. ‘शीलथ्रम’ या नव्या कसोटीलाच पूर्वीचं लोक ‘गुणकर्म’ असे म्हणत आणि या कसोटीला झुगरून तिच्या जागी ‘जन्मा’च्या कसोटीची स्थापना करण्यांत येईपर्यंत आर्याचा संघ अगर समाज सामर्थ्यसंपन्न व नित्य विकासावान असाच राहिला होता. ‘जन्मा’स प्रधानपद प्राप्त होऊन गुणकर्म—अर्थात् शीलथ्रम गोण मानले जाऊ लागल्यापासून आर्याचा सारखा अधःपातच होत गेला. या अधःपताचे चित्र आज हिंदुस्थानांत प्रत्यक्षच पहावयास मिळत आहे. जन्माने ब्राम्हण म्हणून स्वतःस गोंविणारा अगर क्षत्रिय म्हणून आपली प्रतिष्ठा मिरविणारा अथवा वैश्य म्हणून समाजास आपल्या हातांत खेळवू पहाणारा खरोखरच एवढ्या श्रेष्ठ पदवीस पात्र आहे काय? गुणकर्माच्या कसोटीचे अधिष्ठान जी सामाजिक निष्ठा तिचा लवलेश तरी त्यांच्या आचारविचारांत दिसून येत आहे काय? सारेच आपापल्यापरीने समाजाचे भक्षण करण्यासाठी टपून बसलैले! चातुर्वर्ष्य व्यवस्थेचे आम्ही सारेच मुक्तकठाने गोडवे भातां परंतु चातुर्वर्ष्य व्यवस्था अत्यंत श्रेष्ठ अशा समाजनिष्ठेच्या पायावर उभारली गेली होती याची कोणास तरी शुद्ध आहे काय? ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांची तर गोष्टच सोडा, परंतु या तीन वर्णांची सेवा करण्याचे कार्य ज्यांच्या वाटचास आले होते ते शूद्र सुद्धा प्राचीन काळीं चातुर्वर्ष्य व्यवस्थेत पूर्ण समाजनिष्ठ होते हें लक्षांत टेवले पाहिजे. उत्तम समाजरचना कोणत्याहि प्रकारची असो. परंतु त्या रचनेचा पाया “अदृश समाजनिष्ठा” हा एकच असू शकतो—व्यवितर्गत स्वयंनिष्ठा हा असू शकत नाही हें अनेक शतकांच्या अनुभवाने आज निविवाद सिद्ध झाले आहे. स्वयंनिष्ठ व स्वार्थसिवत घटकांचे बनलेले समाज आज सर्वत्र दृष्टीस पडत आहेत. परंतु त्यांच्या ठिकाणीं मनुष्याला देव बनविण्याचे सामर्थ्य नाही. त्या समाजरचनेत स्वार्थलंपटपणा व परस्वापहार यांचीच सारखी वाढ होत असून मनुष्य पशुहूनहि पण बनत चालला आहे असेच अनुभवास येत आहे. तेव्हा मानवाच्या ठिकाणी मानवतेचा पूर्ण विकास घडवून आणावयाचा असेल व त्या साठी सर्व प्रकारे उपयुक्त होईल अशी समाजाची नवी रचना निर्माण करावयाची असेल तर समाजाच्या हितासाठी तळमळणाऱ्या समाजवादांना समाजघटकांच्या प्रकृतीतील व्यक्तिगत स्वयंनिष्ठा नष्ट करून तिच्या ठिकाणीं समाजनिष्ठेचे आरोपण करणे अत्यवश्य आहे. मनुष्यांचे मानसिक कर्म जोपर्यंत बदलत नाहीं तोपर्यंत त्यांच्या

शारीरिक कर्मांत वदल होऊन मानवी प्रपंचांत क्रान्ति घडून येईल अशी आशा करणे व्यर्थ आहे. तथापि हा वदल घडवून आणण्याचे सामर्थ्य एकटचा श्रमांत नसून त्याला शीलाची जोड देणे जरुर आहे. श्रमाचे माहात्म्य वर्णन करून श्रमाविषयी भक्ति समाजांत उत्पन्न करीत असतां शीलाचे—सत्वगुणाचे—समाज-निष्ठेचे सर्वथेष्ठत्वहि समाजाच्या मनांत विविले पाहिजे. हे करीत असतां क्रान्ति म्हणजे किसान-मजुरांची राज्यक्रान्ति म्हणजे दरिद्रीनारायणाचा उत्कर्ष इत्यादि अतिव्यापक व्याख्यांना शीलाची मर्यादा घालावी लागेल आणि क्रान्ति म्हणजे समाजनिष्ठ शीलवान् परस्वापहाराच्या दुर्वासिनेचा त्याग केलेल्या—किसानमजुरांचे राज्य अशी थोडी लांबलचक व्याख्या करावी लागेल हें खरे. परंतु क्रान्तीच्या मार्गविवर समाज वेगाने पुढे संरसावू लागला म्हणजे आज नाही उद्या हें तत्व अमलांत आणल्यावाचून क्रान्तिकारकांना क्रान्तीचा पूर्ण विकास करतांच यावयाचा नाही. कारण क्रान्तीच्या पूर्णविस्थेत मानव समाज स्वाप-हाराच्या व्याधीपासून पूर्णपैसे मुक्त झालेलाच आढळून येईल. परस्वापहाराचा यट्किचित् दोप समाजाच्या शरीरांत जोंवर जिल्लक राहील तोंवर क्रान्ति पूर्णविस्थेस पोहोचली असे म्हणतांच यावयाचे नाही. परस्वापहाराच्या दुर्वासिनेचा—निदान तिच्या वाढीला पोपक होणाऱ्या परिस्थितीचा पूर्ण लोप हेंच क्रान्तीच्या पूर्णविस्थेचे स्पष्ट लक्षण आहे. किंवडून हे कार्य घडवून आणण्यासाठीच क्रान्तीचा व क्रान्तिकारकांचा अवतार झालेला आहे. समाजघटकांची वहूमंख्या म्हणजे वहूजनसमाज—जोंपर्यंत परस्वापहाराच्या पापकर्मांपासून शरीराने व मनाने पूर्णतः परावृत्त होत नाही तोपर्यंत क्रान्तिकारकांचे कार्य सफल झाले अगर समाप्त झाले असे कदापि म्हणतां यावयाचे नाही. हे कार्य नजीकच्या भविष्य-कालांत पूर्ण होईल असे मानूने चुकीचे ठरेल. परंतु भविष्यकाल नजीकच्या असो वा दूरचा असो, क्रान्ति पूर्ण होईपर्यंत आपला उद्योग वंद पडू यावयाचा नाही असा क्रान्तिकारकांचा दृढ निश्चय असला पाहिजे. मानव समाजाचा घटक जो मनुष्य प्राणी तो जन्ममरणाधीन असल्यामुळे समाजांतून कांही घटक रोज मृत्युमुखी पडून वजा होत असतात व त्यांची रिकामी पडलेली जागा जन्मास येणाऱ्या नव्या घटकांना रोज भरून काढण्यात येत असते. अर्थात् समाजातून वाहेर पडणाऱ्या व समाजांत प्रवेश करणाऱ्या घटकांची संख्या नेहमी सारखीच असते असे नाही—वहूधा ती कमी जास्तच होत असते आणि त्याच प्रमाणे त्यांच्या गुणांतहि नेहमी सारखेपणा नसतो—वहूधा फरकच पडत असतो. तथापि हा संख्येत व गुणांत पडणारा फरक कधी उत्क्रान्तिपर असतो तर कधी अपक्रान्तीपर असतो. व त्यामुळे निसर्गनियमानुसार क्रान्तीची गति कधी शीघ्र तर कधी मंद होते आणि क्रान्तीच्या समाप्तीचा काल नजीक अगर दूर होतो. तथापि क्रान्तीच्या विचाराचा प्रवाह अव्याहतपैसे वाहता ठेवल्यास या कालाच्या लांबीत

आखुडपणा येऊ शकतो असा आजवरचा अनुभव आहे. आणि म्हणून क्रान्तीच्या उपासकांनी निराश न होतां आपला ज्ञानप्रसाराचा उद्योग नेटाने सारखा चालू ठेवला पाहिजे असा आमचा आग्रह आहे. क्रान्तीच्या भावनेने समाज जसजसा उत्क्रान्त होत जाईल तशतशा तत्काली समाजांत नांदत असलेल्या अपक्रान्तीच्या शक्ति संतप्त होऊन क्रान्तीस कसून अडयळा करतील हें अगदी उघड आहे. तथापि क्रान्तिकारकांनी अशा अडयळचांची पर्वा करण्याचें मुळीच कारण नाही. अपक्रान्तीच्या संतप्त शक्तींनी केवडेहि अकांडतांडव केलें तरी परिणामीं क्रांतीचे सामर्थ्यच सरस ठरणार हें निश्चित आहे. असो.

क्रान्तीच्या स्वरूपाचें केवळ दिग्दर्शन करण्याच्या उद्देशाने आम्ही लहिण्यास प्रारंभ केला,—परंतु लिहितां लिहितां हें दिग्दर्शन मर्यादेबाहेर गेले असें आम्हाला वाटते. तेव्हा आता ‘झालें इतके क्रान्तिवर्णन पुरे’ असें म्हणून लेखणीच्या संचारास येथेच आवरण घालण्याचें आम्ही ठरवितो. आम्ही वर केलेले क्रांतीच्या उद्भवाचें—वृद्धीचें व पूर्णवस्थेचें वर्णन इतर क्रान्तिकारकांनी केलेल्या वर्णनाहून भिन्न आहे हे आम्ही जाणतो आणि तें अगदी स्वाभाविकहि आहे. क्रान्तीकडे पहाण्याचा आमंचा दृष्टिकोणच इतरांच्या दृष्टिकोणाहून निराळा आहे, त्याला करणार काय? आमच्या विचारसंरणीप्रमाणे क्रांतीच्या पूर्णवस्थेपर्यंत जाऊन पोहोचल्यास तेथे किसानमजुरांचे राज्य दृष्टीस न पडतां परस्वापहाराच्या दोषापासून पूर्णपणे मुक्त झालेल्या परोपकाराच्या एकैकभाव-नेने प्रेरित झालेल्या सदाचारसंपन्न समाजनिष्ठ मानवांचे राज्य दृष्टीस पडेल. अर्थात त्यात किसानांना अगर मजुरांना मज्जाव असेल असें मुळीच नाही. ते आणि तदितर अनेक पेशांचे लोक तेथे अवश्य असतील. परंतु त्यांच्या ठिकाणी निस्सीम समाजनिष्ठा व सत्वगुणविकास असेल तरच त्यांना तेथे स्थान मिळेल. नुसत्या किसानाच्या अगर मज्जुराच्या नांवावर व धंद्यावर त्याचा तेथे शिरकाव होऊं शकणार नाही. इतकेंच नव्हे तर उलटपक्षीं समाजनिष्ठा व लोकहित-तत्परता या गुणांनी मंडित झालेले असत्यास भांडवलदार—जमीनदार अगर कारखानदार—या नावाने आज निंदा मानले गेलेले लोकहि सदाचारसंपन्न किसान मजुरांच्या पंक्तीत मानाने अधिकित झालेले आढळतील. अर्थात् यांची संख्या फारच कमी असेल हें खरें; परंतु त्यांनी आपली समाजनिष्ठा निर्विवादपणे शावीत करून दिल्यावर केवळ भांडवलदार अगर कारखानदार अगर जमीनदार एवढ्या नांवासाठी पेशासाठी त्यास द्वार बंद केलें जाणार नाही. कारण आमच्या क्रान्तीच्या कल्पनेत जन्मापेक्षा व त्याचप्रमाणे धंद्यापेक्षा त्याच्या ठिकाणी वसत असलेल्या शुद्ध व सात्त्विक समाजनिष्ठेलाच सर्वांत जास्त महत्त्व आम्ही दिलेले आहे व या एकाच कसोटीने समाजघटक व समाजकंटक असे दोन विभाग मानलेले आहेत. तेव्हा मूळ दृष्टिकोणांतच अजी तफावत असल्यामुळे त्या कोणांतून

दिसणाऱ्या क्रांतीच्या स्वरूपांत व त्यांच्या केलेल्या वर्णनांत अंतर दिसून आल्यास त्यांत नवल काय ? आणि म्हणूनच आमच्या प्रतिपादनांत आम्ही आज प्रचलित असलेली परिभाषा जाणून बुजून टाळली आहे.

त्याचप्रमाणे प्रकृतीच्या व कार्यव्यापूतत्वाच्या अडचणीत आम्हास हें प्रतिपादन करावें लागले असल्यामुळे त्यांत अनेक दोष राहून गेले आहेत व त्यामुळे ग्रंथाच्या सौंदर्यसि पुष्कळत्र हानि पोहोचण्याचा संभव आहे याचीहि आम्हास पूर्ण जाणीव आहे. इतकेच नव्हे तर आजच्या क्रान्तिलेखकाप्रमाणे खुद ग्रंथकारालाहि आमचे प्रतिपादन अमान्य व अप्रिय वाटण्याचा व त्यामुळे आमच्याकडून प्रस्तावना लिहून घेण्यांत आपण मूख्यंशा केला असा त्यास पस्तावा होण्याचा संभव आहे, असेहि आमचे मन आम्हांस बजावीत आहे. तथापि क्रान्तीसंवंधाचे आपले विचार—मग ते भले असोत—वुरे असोत—बरोवर असोत—चूक असोत—या संधीचा फायदा घेऊन एकवार जगापुढे मांडावेत असा आमच्या मनाला पडलेला मोह आम्ही आवरूं शकलो नाही आणि या प्रतिपादनाच्या सहाय्याने वाचकांस मूळग्रंथ समजण्यास सहाय्य होईल किवा नाही याचाहि विसर पडून आम्ही आपल्या लेखणीस विनहरकत स्वैर संचार करू दिला आहे. वास्तविक पाहूतां वाचकाला मूळग्रंथाशी मतलव आहे. प्रस्तावनेशी नाही आणि त्यामुळे त्याने प्रस्तावनेकडे अजिवात दुर्लक्ष केले तरी त्याचें त्यांत कांही नुकसान नाही. तथापि चुकून प्रस्तावनेवरून नजर फिरविण्याचा प्रमाद त्याच्या हातून घडलाच तर आपल्या चुकीवडल आम्हाला दोप देण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे. तेव्हा आम्ही केलेल्या या अप्रासंगिक व अनाठायीं साहसावडल त्याची क्षमा मागण्याचें दोंग करण्याचे आम्हाला कांहीच कारण नाही.

तथापि श्री. हरिहरराव देशपांडे व आमचे यावलीकर स्नेही यांना आमच्याकडून अशी वेडीवांकडी प्रस्तावना लिहून घेण्यांत जे कष्ट पडले व त्यामुळे त्यांची व ग्रंथाची जी कुचंवणा झाली तिच्यावडल त्यांची क्षमा मागणे आमचे कर्तव्य आहे. इतका त्रास देऊन आम्ही त्यांच्या पदरात जर कांही मूल्यवान वस्तु टाकली असती तर त्यांना समाधानाला कांही तरी जागा होती. परंतु दुर्दै त्यांचे की त्यांची दोहोवाजूनी फसवणूक झाली. पण आता त्याला इलाज काय ? ‘पदरीं पडले आणि पवित्र झाले.’ असेहि म्हणूनच त्यांना आपले समाधान करून घेणे भाग आहे !

अमरावती—वळ्हाड,
रविवार ता. ७ सप्टेंबर,
१९४७

वामन गोपाळ जोशी

दादांच्या नाटकाचे आज फार महत्व आहे.
त्यांचे संदेश आज फार मोलात्ते टरणारे
आहेत. “माझे राष्ट्र हाच मी आणि
माझ्या राष्ट्राचे सुखदुःख हेच माझे सुख-
दुःख.” हे सांगणारा शीलसंन्यासमधील
चंदकांत आज हवा आहे. रघुपेक्षा रघुजन
मोरे, रघुमीनिष्ठेपेक्षा रघुजननिष्ठा मह-
त्वाची. लोकमताचा मान राजमतापेक्षा
अधिक, देशाराठी स्वातंत्र्य मिळवायच
म्हणजे सत्तास्थाने उपभोगणे नव्हे, विकान्त
किंवा सुरेन्द्र क्षापैकी कुणीही स्वातंत्र्योत्तर
सत्ता र्खीकारली नाही, उलट विरक्तीच
अंगिकारिली. विकान्ताने चंदशेखराला
आणि सुरेन्द्राने कल्पलतेला सत्ता दिली.
“प्रामाणिक अंतःकरणे विरक्त आणि
निर्भय असतात.” ही दादांची “तेज-
स्विनी” म्हणूनच रघुष्ट सांगते आणि
त्यानुसारच वागतेही.